

॥ श्रीचिह्न ॥

गाथा पंचक.



गाथा तिसरी.

श्रीएकनाथमहाराज

यांच्या

अभंगांची गाथा.

[श्रीभानुदास व श्रीजनाद्रीन यांच्या अभंगांसह.]

सांप्रदायिक.

ब्रह्मीभूत श्रीनानामहाराज साखरे

हानेश्वरी-भाषांतरकार

यांच्या संग्रहातील पुरातन हस्तलिखित बद्दांवरून
पाठ दुरुस्त करून तयार केली.

ती

त्र्यंबक हरी आवटे

यांनी

अभंगांची विषयवार निवड करून

पुणे येथील आपल्या "इंदिरा" छापखान्यांत छापून
प्रसिद्ध केली.

विजयादशमी शके १८३०.

किंमत १५ रुपये

॥ श्री ॥

श्रीज्ञानदेवमहाराज श्रीनामदेवमहाराज श्रीएकनाथमहाराज
श्रीसुकाराममहाराज व श्रीनिळोबामहाराज

या

ईश्वरावतार साधुपुरुषांचीं

अमृतवचनें

म्हणजे

अखिल धर्मांचें पुनरुज्जीवन, अखिल शास्त्रांचें ज्ञानभांडार,
आणि

सकल मानवांचें धर्मनीतिव्यवहारबंधनात्मक

गाथापंचक.

हा ग्रंथ

सांप्रदायिक

ब्रह्मीभूत श्रीनानामहाराज साखरे

ज्ञानेश्वरी-भाषांतरकार

यांच्या कृपाप्रसादानें तयार करून

त्यांच्याच प्रेरणेनें

श्रीविठ्ठलस्वरूपीं

श्रीगुरु नानामहाराज साखरे

यांच्या सेवेशीं

अत्यंत लीन होऊन अर्पण करितों.

त्र्यंबक हरी आवटे.

प्रस्तावना.

श्रीएकनाथमहाराज यांचा जन्म सके १४७० सालीं पैठण येथें झाला. यांचे मूळपुरुष भास्करपंत हे होत. भास्करपंत हे प्रसिद्ध भगवद्भक्त भानुदास यांचे वडील. भानुदासाच्या आईचे नांव सावित्रीबाई. विजयानगरच्या राजांनी श्रीविठ्ठलाची मूर्ति नेली होती ती भानुदासांनी आपल्या भक्तिप्रभावानें पंढरपुरास चालत आणिली. या भगवद्भक्ताच्या पोटी चक्रपाणी या नांवाचे विष्णुभक्त निर्माण झाले. यांच्या पत्नीचे नांव सरस्वतीबाई, यांच्या पोटी सूर्यनारायण जन्मले. सूर्यनारायणाच्या पत्नी रुक्मिणीबाई यांच्या उदरीं श्रीएकनाथमहाराज अवतीर्ण झाले. यांच्याबाल्यावस्थेंतच सूर्यनारायण व रुक्मिणीबाई निवर्तल्या; तेव्हां एकनाथमहाराजांचें संगोपन करण्याचा भार चक्रपाणी व सरस्वतीबाई यांजवर पडला. त्यांनीं श्रीएकनाथांचें भौजीबंधन करून त्याकडून वेदाध्ययन करविलें. त्यांत ते फार प्रवीण झाले. कथापुराण श्रवणाची त्यांस फार आवड होती. ब्रह्मज्ञानविषयक गोष्टी त्यांस फार आवडत. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपणास कोणाकडून होईल याविषयी श्रीएकनाथमहाराज नेहमी चिंतन करित असत.

जानार्दनपंत हे देशस्थ आश्रंलायन शाखेचें ब्राह्मण गृहस्थ चाळीसगांव येथें देशपांडेपणाचें काम करित होते. हे फार हुशार असल्यामुळें दौलताबाद येथील बादशाहांच्या दरबारीं खास मुत्सद्दीगिरीची जागा मिळाली. शंभुरोबर लढण्यांस त्यांनीं प्रथम पुढें व्हांवें यामुळें दरबारांत त्यांचें फार वजन वाढलें. इतक्या विकट कामगिरिवर जरी ते होते तरी पण त्यांनीं दत्तात्रेयाची पूजा व्हावी वगैरे निरुपेमांत कधीही अंतर पडूं दिलें नाहीं. त्यांनीं आपल्या अद्भुत भक्तिप्रभावानें सौगंलदरबारावर छाप बसवून शुभवारच्या दिवशीं दत्तात्रे-

याची पूर्ण आराधना करता यावी ह्यापून गुरुनार हा सुट्टीचा भविष्य
ठरवून घेतला. यांची दत्तात्रेयाची ठिकाणी इतकी भक्ति होती
की, प्रत्यक्ष दत्तात्रेयानें दर्शन देऊन अनुग्रह करून ब्रह्मज्ञानाचा
यथार्थ बोध केला त्याविषयी जनार्दनस्वामींची गुरुपरंपरा श्री-
एकनाथमहाराजांनी खालीलप्रमाणें वर्णन केली आहे.

जो निर्गुण निराभास । जेथून उद्भव शकल ब्रह्मास ।

आदिनारायण ह्यणती ज्यास । तो रावारी भाविगुण ॥१॥

तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत ।

अत्री पाद प्रसादीत । श्रीभवभूत दत्तात्रय ॥२॥

दत्तात्रय परंपरा । सहस्रांशुन यदु नुसरा ।

जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी ॥३॥

जनार्दन कृपेस्तव जाण । समूळ निरसलें भवबंधन ।

एका जनार्दनी शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥४॥

श्रीएकनाथमहाराजांस जनार्दनपंताची हकीकत कळताच ते पैठ-
णाहून निघून अनंत हाल अपेष्टा सोसून देवगडास गाले, व जना-
र्दनपंताची गांठ घेतली. जनार्दनपंतांनी श्रीएकनाथमहाराजांची आठ
वर्षाची वामन मूर्ती पाहून सन्नदीत अंतःकरणानें विचारलें, बाळा
तू कां आलास ? तेव्हा श्रीएकनाथमहाराजांनी आपली ब्रह्मज्ञान-
संपादनाची उत्कट इच्छा प्रदर्शित केली. त्यावरून तुला पात्रता
आल्यावर उपदेश करूं असें सांगून त्यांस जवळ राहण्याविषयी
आज्ञा केली. तेव्हा श्रीएकनाथमहाराजांस आनंद होऊन ते जना-
र्दनस्वामींच्या नित्य सानिध्यांत राहिले.

एके कालीं जनार्दनपंतांनी हिशेब तपासणीचें काम श्रीएकनाथ-
महाराजांस सांगितलें तेव्हा ते तें काम करीत असता पाव आण्याची
चूक पडली, ती शोधण्याकरिता श्रीएकनाथमहाराज रात्री जागृत
बसले. अशा स्थितीत जनार्दनपंत तेंथें येऊन पहातात तों श्रीएक-
नाथमहाराज हिशेब तपासणीच्या कामांत अगदीं निमग्न झाले
आहेत असें पाहिलें. श्रीएकनाथमहाराजांस जनार्दन स्वामी गाले
आहेत हें भानही राहिलें नाहीं. इतक्यांत हिशेबातील चूक श्रीएक-

नाथमहाराजांच्या लक्षांत आली त्यामुळे त्यांस आनंद होऊन त्यांनीं टाळी पिटून हंसण्यास आरंभ केला, तो जनार्दनस्वामी दृष्टीस पडले. तेव्हां श्रीएकनाथमहाराज चपापून उभे राहून मोठ्या लांबतेनें हिशेबाची हकीकत जनार्दनस्वामींस सांगू लागले, ती एकतांच श्रीजनार्दनस्वामींस गहिवर आला व त्यांनीं श्रीएकनाथमहाराजांचेर अनुग्रह करून ब्रह्मज्ञानाचा बोध केला. ही गुरुपरंपरा कोटून आली याबद्दल श्रीएकनाथमहाराजांनीं खालीलप्रमाणें वर्णन केलें आहे.

करी जो सृष्टीचें रचन । तथा न कळे ब्रह्मज्ञान ।

तो श्रीनारायण । शरण रिघे ॥१॥

न कळे न कळे ब्रह्मज्ञान । ज्ञाणोनी धरितसे चरण ।

नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रम्हा ॥२॥

ब्रम्हा अत्रीतें सांगत । ब्रह्मज्ञान हृदयीं भरित ।

अत्री पूर्ण कृपेस्थित । दत्तात्रया सांगतसे ॥३॥

दत्तात्रय कृपे पूर्ण । जनार्दनीं पूर्णज्ञान ।

जगचि संपूर्ण । एकरूप तथांसी ॥४॥

एकाजनार्दनीं पूर्ण । ब्रम्हज्ञानाची खूण ।

बांधोनियां संपूर्ण । मेळविले आपणीया ॥५॥

श्रीएकनाथमहाराजांस श्रीदत्ताचें दर्शन व्हावें झणून श्रीजनार्दनपंतांनीं दौलताबादनजीकच्या एका पर्वतावर नेले. सहस्र पार्थिव लिंगें करून श्रीदत्ताची षोडशोपचारें पूजा केली व जनार्दनस्वामींनीं श्रीएकनाथमहाराजांस जवळच एका जाळीत बसावयास सांगून आपण एका व्याघ्रांबरावर बसून समाधि लाविली. इतक्यांत औडुंबर वृक्षांतून एक मलंगमूर्ति प्रगट झाली ती भयंकर मूर्ति श्रीएकनाथमहाराजांनीं पहातांच त्यास भय वाटूं लागलें. जनार्दनस्वामींच्या व त्या मूर्तीच्या प्रेमानें आत्मसुखाच्या गोष्टी चालल्या. त्या ऐकून श्रीएकनाथमहाराजांस आनंद झाला. त्या भरांत ते श्रीदत्तात्रयाचे पायांवर लोटांगण घालण्याकरितां धांवत आले, तो जनार्दनस्वामींनीं त्यांस उचलून श्रीदत्तात्रयाचे पायीं घातले. इतक्यांत दत्तात्रयांनीं त्यांस उचलून घेतले व मस्तकावर हात ठेवून आशिर्वाद देऊन म्हटले, तुझ्या कविताची लोकोत्तर कीर्ति वाढून भागवतावरील

टीका, रामायण व अभंगरूपी अष्टतयचर्चनें फार उत्तम होऊन त्यायोगें जनसुधारणेंचें यश संपादन करशील असा वर देऊन श्री-वत्सालयाची मूर्ति अंतर्धान पावली.

पुढें जनार्दनस्वामी व श्रीएकनाथमहाराज नाशिक श्यांभकेश्वरी देवदर्शनास गेले तेथें पंचवटींत गुर्वाक्षीवरून श्रीएकनाथमहाराजांनीं चतुःश्लोकीं भागवत केलें. याप्रमाणें श्रीएकनाथमहाराज बारा वर्षें सद्गुरूच्या सान्निध्यांत राहून त्यांच्याच आशेनें पैठणास पुनः परत जाऊन आज्ञांजीचीं शुश्रूषा करून गृहस्थाधारी होऊन अमानुष-कृती जगास दाखवून कालक्रमण करूं लागले.

यांनीं एकनाथी भागवत, स्वात्मसुखा, चतुःश्लोकी भागवतावरील टीका, हस्तामलक, आनंदलहरी व अभंग धरो अध्यात्मविषयक ग्रंथ केले. तसेंच भावार्थरामायण व रुक्मिणीस्वयंवर असे चरित्र-विषयक ग्रंथ केले. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरीचीं यांनींच जगाच्या निदर्शनास आणिली. ज्ञानेश्वराच्या गुरुपरंपरेच्या ओंघ जनार्दन स्वामी-कडे व आपणाकडे कसा लागला हें त्यांच्या खाकील अभंगावरून लक्षांत येईल.

ध्यानीं बैसोनी शंकर । जपे रामनाम सार ॥१॥

पार्वती पुसे आवडी । काय जपतां तांतडी ॥२॥

मंत्र तो मज सांगा । ऐशी बोलतसे बुर्गी ॥३॥

एकांती नेऊन । उपदेशी राम अभिधान ॥४॥

तेचि मच्छिद्रा लाधलें । पुढें परंपरा ध्यालिलें ॥५॥

तोचि बोध जनार्दनी । एका लागतसे चरणी ॥६॥

श्रीएकनाथमहाराजांस गिरजाबाईंच्या पोटीं हरिपंत ह्या नांवाचा पुत्र, गोव्हाई व गंगाबाई या नांवाच्या दोन मुली झाल्या. शके १५३१ फाल्गुन शुद्ध ६ र श्रीएकनाथमहाराज पैठण येथें गोवा-नदींत अंतर्धान पावले. त्या दिवशीं पैठण येथें दरसाल मोठा उत्सव भरतो. यांचे गुरु जनार्दन व पूर्वज भानुदास यांनीं अभंग केले आहेत. ते या गाव्याच्या आरंभीं जोडले आहेत.

विजयादशमी.
शके १८३०

}

श्यांभक हरी भावडे.

1635
GL
1
9256

विषयानुक्रमणिका.

श्रीभानुदासमहाराज.

विषय.	पृष्ठ.
अद्वैत.	१
श्रीविठ्ठलमाहात्म्य.	२
पंढरीमाहात्म्य.	५
नाममहिमा.	८
रामनाममहिमा.	९
सुमुंक्षुस बोध.	१०
कल्पना.	१२
बालक्रीडा.	१७
गौळण, फुगडी, काला.	१८
मासळभट.	२०
पंढरीनाथ व कूर्मदास यांची भेट.	२२

श्रीजनार्दनमहाराजः

गुरुस्तुति.	२७
श्रीएकनाथमहाराजांस जनार्दनस्वामींचा उपदेश.	३१

श्रीएकनाथमहाराज.

भाग पहिला.

मंगलाचरण.	१
कृष्णचरित्र.	२
बालक्रीडा, कृष्णजन्म.	२
चोरी कर्म.	१०
रासक्रीडा.	१३

विषय.	पृष्ठ.
राधाविलारा.	१४
श्रीकृष्ण आळ.	१६
नंदास विश्वरूपदर्शन.	१७
गौळणी.	१८
विरहिणी.	४५
गोपींचे खेळ.	४६
गोपांचे खेळ.	५३
काला.	६५
श्रीकृष्णमाहात्म्य.	७६
पंढरीमाहात्म्य.	८६
श्रीविठ्ठलमाहात्म्य.	११४
श्रीविठ्ठलनाममहिमा.	१४५
श्रीरामनाममहिमा.	१५५
श्रीरामचरित्र.	१८५
सीता-मंदोदरी-संवाद.	१८९
श्रीदत्तनाममहिमा.	१९९
श्रीदत्तमानसपूजा.	२०६
श्रीशिष्यनाममहिमा.	२०८
हरिहरऐक्य.	२१५
श्रीहरिनाममहिमा.	२१९
हरिपाठ.	२२७
नाममहिमा.	२३९
नामपाठ.	२४९
कीर्तनमहिमा.	२६२
संतमहिमा.	२७८
श्रीसद्गुरुमहिमा.	३२७
गुरुपरंपरा.	३५४
चित्तनमहिमा.	३५६

विषय. पृष्ठ.

भाग दुसरा.

कल्पिप्रभाव. ... ३६०

उपदेश—

भक्तिस्तोम मार्जविणान्या बाह्य वेषधान्यास उपदेश. ३६२

ब्रह्मकर्मविधीपूजासमाधियोगनिषेध. ... ४००

जनास उपदेश. ... ४१३

मुमुक्षुस उपदेश. ... ४६२

मनास उपदेश. ... ४८२

भाग तिसरा.

आत्मस्थिती—

उपासना. ... ४९१

भक्ति. ... ५०८

भाव. ... ५२६

भक्तवत्सलता. ... ५३६

अद्वैत. ... ५४९

भाग चौथा.

पौराणिक—

दशावतार. ... ६०७

एकादशीमाहात्म्य. ... ६११

स्वमांगदाची कथा. ... ६१५

तुळशीमाहात्म्य. ... ६२१

सत्यभामाव्रत—कृष्णदान. ... ६२३

श्रीदत्तात्रयजन्म. ... ६३१

हनुमान जन्म. ... ६३५

प्रलहाद चरित्र. ... ६३६

ध्रुव चरित्र. ... ६३८

उपमन्युकथा. ... ६४०

सुदामचरित्र. ... ६४३

विषय.	पृष्ठ
संदीपनकथा.	१४१
रामरावणाची एकरूपता.	१४१
सीतामंदोदरीची एकरूपता.	१४२
शिवशक्ति-विवाह.	१४२
गंगा-गौरी-कलह.	१४२
रुक्मिणी स्वयंवर-हळदुली.	१४२
संतचरित्रें—	
श्रीनिवृत्तिनाथाची स्तुति.	१५८
श्रीज्ञानदेवाची स्तुति.	१६१
श्रीसोपानदेवाची स्तुति.	१६३
श्रीमुक्ताईची स्तुति.	१६५
गीतामाहात्म्य.	१६८
नामदेव चरित्र.	१७०
गोरा कुंभार चरित्र.	१८३
सांघता भाळी चरित्र.	१८८
चोखामेळा चरित्र.	१९०
भाग पांचवा.	
रूपकें—	१९३
आरत्या.	१९०

॥ श्रीविठ्ठल ॥

श्रीभानुदासमहाराज.

अद्वैत.

१. उद्भवला ॐकार त्रिमातृकेसहित । अर्ध मातृके परते प्रणवबीज ॥१॥ माया महत्तत्त्व जाले तिन्ही गुण । चौ देहाची खूण दोळखावी ॥२॥ अंतःकरणी जाला तत्त्वांचा प्रसव । पंच-तत्त्वे सर्व रूपा आलीं ॥३॥ पांचही गुण जाले पंचवीस । परी भानुदास वेगळाची ॥४॥

२. पद्विकार आणि सप्त चक्रावळी । अष्ट भिन्न जाली प्रकृती ते ॥१॥ नवनाडी रचना दश इंद्रियांची । अकराव्या मनाची गति तूंची ॥२॥ विषय इंद्रिय वासना उत्पत्ती । तुजमाजी येती जाती सर्व ३ चिन्मयाचा दीप साक्षित्वासी आला । भानुदास त्याला नाम जालें ४

३. वाचा आणि अवस्था भोग अभिमानी । पुरुषार्थ खाणी चारी मुख्य ॥१॥ कीटक भ्रमर जंगम स्थावरत्व । भरलें महत्तत्त्व कोंदाटोनी ॥२॥ नेताविता याला कोण आहे येथे । ओहं सोहं भाते लाऊनियां ॥३॥ फुंकितो तो कोण आणिक दुसरा । धर्म शुरुनुत्रा न कळेची ॥४॥ सृष्टीचा उभारा केला तो संकल्प । भानुदास दीप प्रज्वळिला ॥५॥

४. तुजपासाव सर्व परी तूं नोहेसी । ऐसे आपणासी बुद्धे बापा ॥१॥ कर्तृत्व करुनि आहे तो निराळा । परब्रह्म निर्मळा मळ नाहीं ॥२॥ देहाचीये ऐसी करुनि निराशा । स्वस्वरूपी ठसा ठसलासी ॥३॥ चिन्मयरूप मूळ ॐकार बीज । भानुदासी निज लाधलें तें ४

५. जाडीचें घोंगडें येव्हीये राती । कानीचीं कुंडलें करी जगा
ज्याती ॥१॥ वोळखिला वोळखिला खुणा । वोळखिला माय पंढरी-
चा राणा ॥२॥ होये न होये ऐसा संशय नमला । निर्धारितां
विश्वव्यापक देखिला ॥३॥ हृदयमंदिरां दाटोनी धरावा । ही खण
सांगे भानुदास देवा ॥४॥

६. तुज पाहूं जातां नये कांहीं हातां । असरी तत्त्वतां साध्य
नाहीं ॥१॥ तुझा तूची मागें परतोनी पाहें । तुजपार्शी आहे शुद्ध
नको ॥२॥ पिंडी तें ब्रह्मांडी बोलताती वेद । होई तूं सावध शुद्ध
नको ॥३॥ भुल्लिया माया भ्रम तुज झाला । फिररी वेळोवेळां
चौऱ्यांयशीं ॥४॥ चौऱ्यांयशीं आवर्तनें होती गा तुज । सांगतसे
गुज जीवीं धरा ॥५॥ भानुदास म्हणे सहस्र करणें । पुरवील तुमचें
येणें निश्चयेसी ॥६॥

७. अवतारादिक जाले कर्मभूमी आले । विश्र जनीं देखिले
आपुले डोळां ॥१॥ देखिल्या स्वरूप उदरे काय जन । तें काय
म्हणोन सांगों स्वामी ॥२॥ उद्धरत काय नाहीं आत्मज्ञान । देखिलें
तें जाण राव वाव ॥३॥ वाव म्हणोंतरी कोंदलें स्वरूप । लावलीया
भाप मोजवेना ॥४॥ देखत देखत वेडावलें जन । रूप डोळेवीण
पाहूं जाती ५ भानुदास झणे सहस्ररुच्या लोभें । आहोचि तें उभें विटेवरी ६

श्रीविठ्ठलमाहात्म्य.

८. अनादि परब्रह्म जें कां निजधाम । तें ही मूर्ती भेषःसाम
विटेवरी ॥१॥ जें दुर्लभ तिहीं लोकां न कळे ब्रह्मादिकां । तपें पुंड-
लिका जोडलेंसे ॥२॥ जयातें पहातां श्रुती परतण्या नेति नेति । सी
हे परब्रह्म मूर्ति विटेवरी ॥३॥ वेदां मौन्य पडे श्रुतीसी सांकडें ।
वर्णितां कुवाडें पुराणांसी ॥४॥ ज्ञानीयाचें ज्ञान मुनीजनांचें ध्यान ।
तें परब्रह्म निधान विटेवरी ॥५॥ पुंडलिकाचे तपें जोडलासे ठेवा ।
भानुदास देवा सेवा मागे ॥६॥

९. अद्भ्य आनंद तो हा परमानंद । शोभे सच्चिदानंद विटे-

वरी ॥१॥ सांवळें रूपडें गुणा अगोचर । उभा कटीं कर ठेवूनि
विटे ॥२॥ पीतांबर परिधान चंदनाची उटी । हळे माळ कटीं
वैजयंती ३ भानुदास ह्मणे ब्रह्म अगोचर । नेणवे विचार ब्रह्मादिकां ४

१०. वेदीं सांगितलें श्रुति अनुवादलें । तें ब्रह्म कोंदलें पंढ-
रीये ॥१॥ वाळुवंटीं खुथी श्रीविठ्ठलनामें । सनकादिक प्रेमें गातीं
जया २ भानुदास ह्मणे तो हरि देखिला । हृदयीं सांठविला आनंदभरित

११. चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी । विठ्ठल राज्य करी पंढरीये
॥१॥ ऋद्धिसिद्धी धृती वोंळगती परिवार । न साहाती अवसर
ब्रह्मादिकां ॥२॥ सांडोनि तितुलें यथाबीजें केलें । कवणें चाळविलें
कानडीयासी ॥३॥ उष्णोदक मार्जन सुगंधचर्चन । भीवरा चंदन
पाट वाहे ॥४॥ रंभां तिलोत्तमा उर्वशी मेनिका । कामारी आणिका
येती सर्वें ॥५॥ कनकाचे परयेळीं रत्नांचे दीपक । सुंदर श्रीमुख
ओंवाळिती ॥६॥ संत भागवत सकळ पारुषले । निःशब्द होऊनि
ठेले तुत्रविण ॥७॥ रुक्माबाई ती जालीसे उदास । पुंडलिका कैसें
पाडिलें मौन ॥८॥ येसी तरी येई पंढरीच्या राया । अगा कृपावर्षी
पांडुरंगा ॥९॥ धन्य पंढरपूर विश्रांति माहेर । धन्य भीमा-
तीर वाळुवंट ॥१०॥ भानुदास ह्मणे चला आह्मांसर्वें । वाचा ऋण
देवें आठवावें ॥११॥

१२. जैसा उपनिषदाचा गाभा । तैसा विटेवरी उभा । अंगी-
चिया दिव्य प्रभा । धवळिलें विश्व ॥१॥ उगवती या सुरज्या ।
नवरत्नं बांधूं पूजा । सुगुटीं भाव पै तुजा । उपमा नाही ॥२॥
दोन्ही कर कटीं । पीतांबर माळ गांठी । माळ वैजयंती कटीं ।
कौस्तुभ झळके ॥३॥ कल्पद्रुम छत्राकार । तळीं त्रिभंगी विठार ।
सुरली वाजवी मधुर । श्रुति अनुरागें ॥४॥ वेणूचेनि गोंडपणें ।
पवन पांगुळला तेणें । तोही निवे एक गुणें । अमृतधारीं ॥५॥
अहो लेणियाचें लेणें । नादसुखासी पै उणें । विश्व बोधिलें येणें ।
गोपाळवेधें ॥६॥ पुंडलिकाचेनि भावें । श्रीविठ्ठल येणें नावें । भानु-
दास ह्मणे देवें । जोडलें धाम्हां ॥७॥

१३. शंख चक्र. गदाधर । कासे सुरंग पीतांबर । चरणीं श्रीद्रा
तोडर । असुरावरी काढितसे ॥१॥ बरवा बरवा केशिराजु । गरु
वहन चतुर्भुजु । कंठीं कौस्तुभ झळके विजु । मेघःशाम देखो
॥२॥ करी सृष्टिची रचना । नाभीं जन्म चतुरानना । जग हें वाखा
मदना । तें लेंकरूं तयाचें ॥३॥ कमळा विलासली पायीं । आर्त तु
शीचे ठायीं । ब्रह्मादिकां अवसर नाही । तो यशोदे बोसंगा ॥४
उपमा द्यावी कवणे अंगा । चरणीं जन्मली पै गंगा । सोळा सह
संभोगा । नित्य न पुरती कामिनी ॥५॥ अधिष्ठान गोदातीरीं
रिद्धीसिद्धी तिष्ठती द्वारीं । भानुदास पुजा करी । वाक्पुष्पें अनुपम्य

१४. लावण्य रूपडें पंहा डोळेभरी । मूर्ति हे गोजिरी विदेव
॥१॥ राही रखमाई सत्यभामा आई । गरुड हनुमंत ठायीं उं
असती ॥२॥ चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी । दक्षणवाहिनी शोभ
तसे ३ वेणुनादीं काला गोपाळ करिती । भानुदासातृप्ति पाहूनियां

१५. देखतांचि रूप विदेवरी गोजिरीं । पाहतां साजिरे चर
कमळ ॥१॥ पाहतां पाहतां दृष्टी धाये जेणें । वैकुंठीचें पेणें सह
हार्ती ॥२॥ भानुदास झणे लावण्यपुतळा । देखियेला डोळां पांडुरंग

१६. चतुर्भुज मूर्ति लावण्य रूपडें । पाहतां आवडे जीवा ब
॥१॥ वैजयंती माळा किरीट कुंडलें । भूषण मिरवलें मकराकार ॥२
कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तूरीचा टिळा शोभे माये ॥३
शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें । भानुदासें बंदिले चरणकमळ ॥४

१७. गोड साजिरीं रूपस । उभा आहे हृषिकेश । योगी ध्यात
ज्यास । तो हा सर्वेश साजिरा ॥१॥ रूप मंडित सगुण । शंखचक्र
पक्ष जाण । गळां वैजयंती भूषण । पीतांबर मेखळा ॥२॥ कस्तूर
चंद्रनाचा टिळा । मस्तकीं मुकुट रेखिला । घवघवीत घन सांवळा
नंदरायाचा नंदजु ॥३॥ हरुषें भानुदास नाचे । नाम गातसे सदा
वाचे । प्रेम विठोवाचें । अंगीं वसे सर्वदा ॥४॥

१८. उन्मनी समाधी नाठवे मनासी । पाहतां विठोबासी सुख
बहु ॥१॥ आनंदाआनंद अवघा परमानंद । आनंदाचा कंठ

विठोबा दिसे ॥२॥ जाग्रती स्वप्न झुपुती नाठवे । पाहतां साठवे
रूप मनीं ॥३॥ नित्यता दिवाळी नित्यता दसरा । पाहतां साजिरा
विठ्ठलदेव ॥४॥ भानुदास क्षणे विश्रंतीचें स्थान । विठ्ठल नि-
धान सांपडेलें ॥५॥

१९. जन्मोजन्मीं आह्मीं बहु पुण्य केलें । म्हणोनी विठ्ठलें कृपा
केली ॥१॥ जन्मोनी संसारी जाहलें ल्याचां दास । माझा तो वि-
श्वास पांडुरंगीं ॥२॥ आणिका दैवता ने धे माझें चित्त । गोडगातां
गीत विठोबाचें ॥३॥ भ्रमर भकरंदा मधासी ती माशी । तैसें या
देवासी मन माझें ॥४॥ भानुदास क्षणे मज पंढरीसी न्यारे । सुखें
निरवारे विठोबासी ॥५॥

२०. आलों दृढ धरती जीवीं । तो गोसांवी भेटला ॥१॥ जन्म-
मरण हरला, प्रांग । तुटला लाग प्रपंचा ॥२॥ इच्छा केली ती
पावलों । धन्य जाहलों कृतकृत्य ॥३॥ भानुदास म्हणे देवा ।
ध्यावीः सेना जन्मोजन्मीं ॥४॥

२१. त्रेदशास्त्रांचें सार । तो हा विठ्ठल विदेवर ॥१॥ पुढें शोभे
चंद्रभागा । स्नानें उद्धार या जगा ॥२॥ पद्मतळें गोपाळपुर । भक्त
आणि हरिहर ॥३॥ भानुदास जोडोनी हात । उभा सामोरा तिष्ठत ॥४॥

पंढरीमाहात्म्य.

२२. हेंचि साधकांचें स्थळ । भोळे वंदिती निर्मळ । अमाविकं
जे खळ । तयां नावडे सर्वथा ॥१॥ तें हें जाणा पंढरपूर । मोक्ष
मुक्तीचें माहेर । करती जयजयकार । वैष्णव ते आनंदें ॥२॥ टाळ-
घोळ क्षिपुळ्या ताद । दिडथा पताका मकरंद । गाती विठ्ठलनाम
आल्हाद । अट्टाहास्य कदनी ॥३॥ भानुदास अहोरातीं । देवा करि-
तसे विनंती । या वैष्णवांचे सांगाती । मज जन्म देई देवा ॥४॥

२३. न येसी योगियांच्या ध्याना । न बैससी मुनिजतांच्या
सत्ता । तो तूं पंढरीचा राणा । भीमातीर निवासी ॥१॥ साक्ष
अससी सत्ताभूती । असुनी न दिसे जगतीं । पांडुरंग बाळमूर्ती ॥

प्रगट उभी विटेवरी ॥२॥ न कळे शास्त्रिका संवाद । शब्दी न सांगडे बोध । तो तूं उभा परमानंद । पुंडलीक द्वारी ॥३॥ वेचां अन्वेष आंगुला । श्रुती करती गलबला । तो तूं घननीळ सांवळा । भानुदासा अंतरी ॥४॥

२४. आगम निगमांचें स्थान । सर्वां होंचि प्रमाण । मुनिजनांचें ध्यान । ती हे मूर्ति विटेवरी ॥१॥ धन्य धन्य पंढरपूर । सर्व तीर्थांचें माहेर । जडजीवां उदार । पांडुरंग पाहतांची ॥२॥ उत्तम तीर्थ चंद्रभागा । स्नान करितां दोष भंगा । मध्ये पुंडलीक उभा । दरुशनें तारी जगत्र ॥३॥ भानुदास विनंति करी । प्रेमें नाचा महा द्वारी । विद्वल डोळेभरी । पाहतां मुक्ति प्राणियां ॥४॥

२५. दांभिकाचा देव प्रतिमा धातूची । अज्ञान जनाची निष्ठा तेथें ॥१॥ योगियांचा देव हातांपायांविण । भक्ताचा सगुण विटेवरी ॥२॥ मानसीक पूजा कर्मठालागीं । केलें कर्म भोगी निश्चयेसी ॥३॥ आमुचा हा देव दोहीं विलक्षण । निरालंब खूण आहे त्याची ॥४॥ साक्षीचाही साक्षी आनंद जिव्हाळा । भानुदास लीळा गुज सांगे ॥५॥

२६. देखोनियां पंढरपूर । जीवा आनंद अपार ॥१॥ टाळ मृदंग वाजती । रामकृष्ण उच्चारिती ॥२॥ दिंब्या पताकांचा मेळ । नाचती हरुषें गोपाळ ॥३॥ चंद्रभागा उत्तम स्थान । स्नानें पतीतपावन ॥४॥ मुंडलिका लागतां पायां । चुके वेरझार वायां ॥५॥ पाहतां विद्वलमूर्ती । भानुदासासी विश्रांती ॥६॥

२७. न मागतां कांहीं न करितां सेवा । आलासी गा देवा पंढरीये ॥१॥ तूं गा मायबाप विश्वासी तारक । तुवां पुंडलीक सुखी केला ॥२॥ चारितां गोधनें आलासी वा पायीं । पुंडलीक कांहीं न बोलेचि ॥३॥ चिन्मयाचा दीप साक्षित्वासी आला । भानुदास त्याला नाम झालें ॥४॥

२८. पंढरीचें सुख पुंडलीकांसी झालें । तेणेंही वांटिलें भक्तालागीं ॥१॥ मुक्तिमुक्ति वरदान दीधलें । तें नाहीं ठेविलें आपणा-

प
त
ए
नि
व
क
ज्ञा
सु
भा
लि
पा
वे
दो
दि
ये
तें
जी
चंद्र
करि
॥४॥
अज्ञा
तिष्ठ

पार्श्वी ॥२॥ चंद्रभागे तीरीं आश्रम पुंडलीकाचा । तो विसांवा
तीर्थाचा । तीर्थराव ॥३॥ एकें गुप्तरूप म्हणोनी भौनची धरिलें ।
एकीं चोहदा उभें केलें परब्रह्म ॥४॥ कटीं कर विराजीत उभा असे
निवांत । समचरण शोभत ध्यान मुद्रे ॥५॥ समदृष्टी साजिरी
कमळनयन वरी । पितांबरधारी शामप्रभा ॥६॥ ऐसा बरवया
वरवंट उभा असे नीट । मस्तकीं मुगुट तेजःपुंज ॥७॥ भक्ति-
ज्ञानवैराग्य दिधलें भजना । वैकुंठाचा राणा भाग्यवंतु ॥८॥ ऐसा
सुखाचा सागर विहल कल्पतरु । पुंडलीक थोर भक्तराज ॥९॥
भानुदासस्वामी तपें पूर्ण झाला । तो भक्तजना झाला मायबाप १०

२९. परलोकींची वस्तु पंढरीसी आली । ती, वैवें फावली पुंड-
लिका ॥१॥ घेतां देतां लाभ बहुतांसी जाला । विसांवा जोडला
पांडुरंग ॥२॥ न करितो सायास वस्तुची आयती । वैष्णवीं बहुतीं
वेटाळिली ॥३॥ भानुदासस्वामी कृपेचा सागर । विहल कल्पतरु
बोळला आद्यां ॥४॥

३०. साणिकाचें तारुं चंद्रभागे आलें । भूषण तें जालें सनका-
दिकां ॥१॥ पंढरपूर हें नीळियाची खाणी । नवलाव साजणी देखि-
येला ॥२॥ अवधिया देवांसी न्यावया पुरलें । आगरी, उरलें जैसें
तैसें ॥३॥ भानुदास म्हणे नीळ हा चोखडा । सुजड हा जडा
जीवन मुद्रा ॥४॥

३१. धन्य धन्य हें नगर । भूवैकुंठ पंढरपूर ॥१॥ धन्य धन्य
चंद्रभागा । मध्ये पुंडलीक उभा ॥२॥ धन्य धन्य वेणुनाद । क्रीडत
करितो गोविंद ॥३॥ धन्य पद्माब्ज्याची पाळी । गाई चारी वनमाळी
॥४॥ धन्य पंढरीचा वास । देवा गाये भानुदास ॥५॥

३२. भाविकासार्ठी उभा । विठू कैवल्याचा गाभा १ सुगें झालीं
अद्वावीस । उभा पुंडलिका पाठीस ॥२॥ न मानी कांहीं शीण । उभा
तिष्ठत अज्ञान ॥३॥ ऐसा कृपाळू दीनाचा । भानुदास झणें साचा ४

३३. पंढरीचें सुख पहातां अलौकिक । वैकुंठनायक उभा जेथे
॥१॥ देवां जें दुर्लभ भक्तांसी सुलभ । स्वामिणविह्वल उभा विटे

॥२॥ वैष्णवांचा मेळ करिती. गदारोळ । त्यामाजी सोपाळ रात्रेमें
नाचे रेजिकडे पाहे तिकडे होय ब्रह्मानंद । भानुदारा आनंदें गात असे ४

३४. धर्मशास्त्री आहे नीत । मुनीत क्षेत्र संतपुन्या ॥१॥
काशीं आदि अंसती सुप्त । परि पवित्र पंढरी ॥२॥ न बाधीच पाप-
लेशा । ऐसा उल्हास नामाचा ॥३॥ सदाकाळीं वैष्णवजन । गाती
पावन राम हरी ४ धन्य ह्यांचा रहिवास । नित्य गातो भानुदास ५

३५. आवडोनि कर कटी । पाउलें नेहटीं विटेवरी ॥१॥ त्याचा
छंद माझे जिवा । नाहीं हेवा आणिक ॥२॥ काया वाचा आणि
मन । लोभलें सगुण रूप देखतां ॥३॥ भानुदास म्हणे हटीं । पहातां
गोमठी मूर्ति ते ॥४॥

नाममहिमा.

३६. आमुचिये कुळीं पंढरीचा नेम । मुखीं रादा नाम विठ्ठ-
लाचें ॥१॥ न कळे आचार न कळे विचार । न कळे वेव्हार प्रप-
चाचा ॥२॥ असो भलते ठाधीं जपूं नामावळी । कर्माकर्म होळी
होय तें ॥३॥ भानुदास म्हणे उपदेश आर्था । जोडिला पर-
मात्मा श्रीराम हा ॥४॥

३७. जपतां नाम विठ्ठलाचें । भय नाही हो काळाचें ॥१॥
नाममंत्र त्रिअक्षर । करी सदा तो उच्चार ॥२॥ विठ्ठलनामें सुख
आनंद । भानुदासां परमानंद ॥३॥

३८. तुमचें नाम गोड नाम गोड । पुरवी कोड जीवाचें ॥१॥
वाचे सुलभ नामावळी । महादोषां होय होळी ॥२॥ सुख अनुपम्य
गातां नाम । भानुदास म्हणे आम्हां विश्राम ॥३॥

३९. नामाचा महिमा शुक सांगे । परीक्षिती राजा आणे अंगे
॥१॥ जपतांनि रामकृष्ण नामें । दहन होती कर्माकर्म ॥२॥ सांगे
दया शांति क्षमा । नामें शीतळ क्षकर उमा ॥३॥ नाम जप ध्यानीं
मनीं । भानुदास बंदितो चरणीं ॥४॥

४०. एक नामापरतें साधन । नाहीं नाहीं दुजें आन ॥१॥

चायां धावती बराडी । करती संसाराची जोडी ॥२॥ न लुके जन्म-
मरण वेरक्षारा । हें तों न कळे पामरा ॥३॥ नामावांचुनी जें जें
कर्म । अवघा जाणा तो अधर्म ॥४॥ भानुदास जेमें नाचे ।
सदा नामघोष वाचे ॥५॥

४१. चार युगांमाजी पावन । कलिमाजी सोपें भजन ॥१॥ मना
दृढ करुनि साचा । विठ्ठल विठ्ठल वदे वाचा ॥२॥ संकल्प विकल्प
नको भिन्न । तेणें पावे हरिचरण ॥३॥ नामें जीवींवा जिबहाळा ।
भानुदासा जीवनकळा ॥४॥

४२. तारक नाम सोपें साचें । विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे ॥१॥
जन्ममृत्यूचें खंडन । पापातापाचें दहन ॥२॥ नामें निजध्यास
देखा । भानुदासा सुखें सुखा ॥३॥

रामनाममहिमा.

४३. श्रीराम आम्हां सोयरा सांगाती । नाहीं पुनरावृत्ति जन्म
कर्म ॥१॥ तुटती यातना देहाचा संबंध । श्रीराम बोध ठसतां जीवीं
॥२॥ वेरक्षार खंडली वासना तुटली । वृत्ती हें जडली श्रीरामपायीं
॥३॥ भानुदास म्हणे कुळीचें वैषत । श्रीराम समर्थ अयोध्येचा ॥४॥

४४. भवसिंधू तरावथा सोपें हें वर्म । सुखीं तो श्रीराम जप
सादा ॥१॥ यमाची यातना न घडे बंधन । तुटेल हें जाण कर्मा-
कर्म ॥२॥ योग याग तपें घडती तीर्थाटन । सुखीं गातां नारायण
जोडे रावें ॥३॥ भानुदास क्षणे कलीमाजी सोपें । नामस्मरण जपें
श्रीविठ्ठलाचें ॥४॥

४५. बैसोनी अनुष्ठान रामनाम ध्यान । थापरि साधन नेणें
कांहीं ॥१॥ एकविध भाव दृढता हें मन । थापरि साधन आन
नाहीं ॥२॥ परब्रह्म परधारेचा धिटाळ । यादीण निर्मल तप नाहीं
३ भानुदास क्षणे रामनाम गुढी । लापकी चोखडी कलियुगी ॥४॥

४६. पद्मपक्षी थापव कीटक भ्रमर । रामनामें उडार एकवि
हूय ॥१॥ क्षापोनियां करा नामाचें नितन । तुटेल बंधन यमापादा
॥२॥ सोपें वर्म तुझां सांगितलें गुज । भानुदास निज जप करी ३

४७. शरणागत जाहलिया उपेक्षीना देव । हा आहे अनुभव
माझे देही ॥१॥ हो का राव रंक कुळ यातिहीन । करतां नाम-
स्मरण न वंची देव ॥२॥ भानुदास ह्याने स्मरा त्या रामासी ।
जुकेल चौऱ्यांयशीं वेरझार ॥३॥

४८. कल्पना अविद्या सांडोनियां गोडी । रामनाम जोडी करी
बापा ॥१॥ येर ते मायीक नको पडूं छंदा । आठवीं गोविंदा एकपर्णे
॥२॥ द्वैताची ते चाडी छेदूनियां काडीं । नामाची तूं गुडी उभवीं सदा ३
भानुदास ह्याने सांडोनी कल्पना । चितीं तूं चरणा विठोबाच्या ॥४॥

सुमुक्षस बोध.

४९. ये संसारीं बहुता वाटा । सिद्धा साधका सुभटा । दीप
देहींचा गोमटा । तंवची ठाका सुपंथू ॥१॥ मग आयुष्याच्या अस्त-
मानीं । पडलिया काळाच्या वदनीं । ते वेळे न राखे मायराणी ।
वडवा जंखिणी प्राणियां ॥२॥ मार्गु सांपडला निगुती । ध्रुव प्रल्हाद
परीक्षिती । वाटा हातीं आम्ही तयाचे सांगाती । भावें भक्ती अनु-
सरलों ॥३॥ लहाना आणि सहाना । इडा पिंगळा सुपुम्ना । पवन
पथें योगी जाणा । ब्रह्मस्थाना न्यावया ॥४॥ तेथे सप्त धातूंची
आटणी । या नांव बोलिजे कुंडलिनी । ती तंव असाध्य कहाणी ।
तुझी त्या पथें नव जावें ॥५॥ एक यज्ञाचेनि बळें । इच्छी स्वर्गाचीं
फळें । दिवस चारी सोहळे । पुरती इंद्रियांचे ॥६॥ तप वेंचलीया
पुढती । मायुती मृत्युलोकीं लोटिती । तेथे आहे पुनरावृत्ती । तुझीं
त्या पथें नव जावें ॥७॥ नाना बळिदानें देती । गळां बोखदें
बांधिती । क्रूर दैवतें पूजिती । ते काय पुरविती इच्छिलें ॥८॥
तैसा नव्हे लक्ष्मीपती । त्याची कोणी न करिती भक्ती । मूढ सित-
रले नेणों किती । तया होय गती यमपंथु ॥९॥ तीर्थें तीर्थ प्रद-
क्षिणा । क्षमा नाही अंतःकरणा । कोप आलिया उगणा । होय
केलीया पुण्याचा ॥१०॥ तैसीच प्रतिज्ञा मते । गवें वाहावलीं बहुते ।
तुझीं नव जावें तया पथें । साधुसंगती अनुसरा ॥११॥ हरिश्चंद्र

सूर्यवंशी । तेणें ठाकिली हो काशी । अर्थ दिधला महंतासी ।
स्त्रीपुत्रांसी विकुनी ॥१२॥ तैसेच बळी त्रिभीषण । हनुमंत उद्धव
अकूर जाण । ह्कमांगद सुलक्षण । त्रेणेंचि पथें उद्धरले ॥१३॥ मेव
वर्षती धारा प्रवळा । तेणें वाहाती नदी नद वीहळा । त्या सीनलीथ
सिंधु जळा । अगाधपण पावती ॥१४॥ तैसी ही विया पाहाहो ।
श्रीगुरुचरणीं प्रेमभावो । भानुदास झणे हा उपावो । संसार
वावो निस्तरेल ॥१५॥

५०. मनासी करीं पां रे बोध । आतां लवकरी होई सावध ।
सांडी द्वैत भेदाभेद । वाचे उच्चारीं रामकृष्ण गोविंद ॥१॥ व्रत
करी एकादशी । नेमें जाई पैढरीसी । आषाढी आणि कार्ति-
किसी । दोहीं वारांसी चुकों नको ॥२॥ सोपें वर्म झणे भानु-
दास । नाचा गातां माना उल्लास । आणिक नको वा हव्यास ।
साधी साधन हेंचि सोपें ॥३॥

५१. योगाचिया आटी नको धरूं पोटीं । वांयां शीण तळवटीं
तुज होय ॥१॥ यज्ञाचिया आटी नको धरूं पोटीं । वांयां शीण
तळवटीं तुज होय ॥२॥ जपाचिया आटी नको धरूं पोटीं । वांयां
शीण तळवटीं तुज होय ॥३॥ तपाचिया आटी नको धरूं पोटीं ।
वांयां शीण तळवटीं तुज होय ॥४॥ अनुष्ठानाचिया आटी नको
धरूं पोटीं । वांयां शीण तळवटीं तुज होय ॥५॥ भानुदास झणे
रामनामें गोष्टी । धन्य तूं सृष्टीमाजी होई ॥६॥

५२. कामाचिया सोसें पडशी पतनीं । यमाची जाचणी बहु
असे ॥१॥ क्रोधाचिया सोसें पडशी पतनीं । यमाची जाचणी बहु
असे ॥२॥ मदाचिया सोसें पडशी पतनीं । यमाची जाचणी बहु
असे ॥३॥ लोभाचिया सोसें पडशी पतनीं । यमाची जाचणी बहु
असे ॥४॥ भानुदास झणे सांडोनियां सोस । हेईरे उदास सर्वभावे ५

५३. आशेचिया सोसें गुंतसी पामरा । न चुकती वेरझारा
चौन्यांयशींच्या ॥१॥ मदाचिया सोसें गुंतशी पामरा । न चुकती
वेरझारा चौन्यांयशींच्या ॥२॥ तृष्णेचिया सोसें धावशी पामरा ।
न चुकती वेरझारा चौन्यांयशींच्या ॥३॥ कल्पनेच्या मार्गे धावशी

कल्पका । न पावसी सुखा बुडसी वायां ॥४॥ भानुदास हाणे सर्व हे सोडुनी । एक चक्रपाणी सखा करी ॥५॥

५४. साधनाच्या आटी नकोरे कपाटी । पंढरी वैकुंठ पाहे डोळां ॥१॥ मंत्राच्या आटी पडशील व्यसनी । पंढरी जाउनी पाहे डोळां २ तपाचिया आटी पडशी डोंगरी । पाहे पां पंढरी डोळेभरी ॥२॥ यज्ञाच्या आटी फिरुं नको देशा । पंढरीनिवासा पाहे डोळां ॥४॥ भानुदास म्हणे नामाचा हव्यास । पंढरीसुखास पात्र होशी ५

५५. भांबावसी कारे माझे माझे म्हणसी । कोण हे कोणाची कामा आले ॥१॥ येई तू अनुभव कोणाचे ते कोण । अंतकाळी जाण पारखे होती ॥२॥ जवळी असतां धन काहीं रुका । तेव्हा ह्मणती सखा दादा भाई ॥३॥ हीनपणें ह्मणती अभागी करटा । जन्मला फुकटा मरतां वरें ॥४॥ भानुदास हाणे ऐसे हे जन । परि माझे माझे जाण करती वायां ॥५॥

५६. नको फिरुं रानीं वनीं तू दुर्गघाट । सोपी आहे वाट पंढरीची ॥१॥ नको करुं जप तप अनुष्ठान । सोपी आहे जाण पंढरी हे ॥२॥ नको जाऊं तीर्था मनाच्या हव्यासें । जाई तू उल्हासें पंढरीसी ॥३॥ नको करुं योग अष्टांग निर्वाण । सोपें तें भुवन पंढरी जगां ४ भानुदास म्हणे सोपें वरें राम । कासयासी श्रम करसी बहु ५

करुणा.

५७. जें आकाश वर पडें पाहे । ब्रह्मगोल भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाय । तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा ॥१॥ न करीं आणिकाचा पांगिला । नामधारक तुझाची अंकिला ॥२॥ सप्त सागर एकवट होती । जें हे विरुनी जाय क्षिती । पंचमहाभूतें प्रकळ पावती । परि मी तुझाचि सांगाती गा विठोबा ॥३॥ भल्लतैसें वरपडें भारी । नाम न संडें न टळें निर्धारि । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास हाणे आधारि गा विठोबा ॥३॥

५८. अंगा पंढरिनाथा ऐसें काय केलें । मज उपेक्षिलें अनाथासी ॥१॥ त्रैलोक्याचे ठायीं मज नसे कोणी । ऐसें चक्रपाणी ठावें तुज ॥२॥ कोणाचे आधारें असावें म्यां येथें । जन्मविले व्यर्थ कां

गा. मज ॥३॥ आम्हासी क्लेशांत बहु पाडियेलें । काय हातां
आलें तुझ्या देवा ॥४॥ आमुच्या मनीचे अर्थ करितां पूर्ण । भानु-
दास ह्मणे जाण दुजा कोण ॥५॥

५९. तुझी कराल तें काय एक नोहे । ब्रह्मांड अवघें हें उभाराल
॥१॥ तुझिया सत्तेनें सकळांचा प्राण । चालतसे जाण ब्रह्मांड हें २
तुझिया सामर्थ्या नाही अंतपार । तेथें मी किंकर काय जाणें ॥३॥
सर्व अपराधी शरण मी प्रतित । उपेक्षा त्वां माते न करावी ॥४॥
भानुदास ह्मणे पुरवा मनोरथ । तुझी अनाथनाथ पांडुरंगा ॥५॥

६०. चंचळ हें मन नावरे माझ्यानें । कामाच्या व्यसनें पीडि-
तसे ॥१॥ अविवेकाचें बळ झालें असे फार । धांवती षड्विकार
सैराचैरां ॥२॥ विवेकाची शक्ति होऊनियां क्षीण । सत्कर्मासी हीन
बुद्धि झाली ॥३॥ चित्ताचा चालक अगा सूत्रधारी । भानुदासा
हरी कृपा करी ॥४॥

६१. अधोगती आम्ही जावें पंढरीनाथा । ऐसें तुझ्या चित्ता
आलें काय ॥१॥ पाडिलों पदरीं अन्यायी मी दीन । नेई सांभाळून कैसें
तरी २ मज अनाथाची परिसावी विनंती । भानुदास स्तुति करीतसे ३

६२. ऐसियासी कृपा करावी स्वरित । पुरवीं मनोरथ सर्व
माझे ॥१॥ काकुलती कवणा येऊं तुजविण । दुःख निवारण कोण
करी ॥२॥ त्रैलोक्य पालन करिसी सर्वकाळ । त्याहूनि आगळें
हेंचि काय ॥३॥ तुझिया पायांचा मजला आधार । केंवि तूं निष्ठुर
जाह्लासी ॥४॥ आमुचे अन्याय न धरावे चित्तीं । सर्व कृपामूर्ति
पोंटीं घालीं ॥५॥ कर्म धर्म माझे उत्तम आचरण । न पाहें पावन
करीं मज ६ भानुदास ह्मणे कृपेचें पोसणें । परि नारायणें सांभाळावें ७

६३. देवा कोठवरी अंत पाहतोसी । प्राण कंठापांशां ठेवियेला
॥१॥ पळमात्र चित्ता नाही समाधान । चित्तेनें व्यापून घेतलसे ॥२॥
नानापरींचें दुःख येवोनी आदळत । शोकें व्याकुळ चित्त होत असे
॥३॥ यासी तों उपाय न कळेचि मज । शरण आलों तुज देवराया ४
इच्छा पुरवुनी सुखरूप ठेवीं । भानुदास पायीं ठाव मागे ॥५॥

६४. मज निरविलें कोणाचिये हातीं । वैकुण्ठीं श्रीपती राहि-
लासी ॥१॥ कोणी नाहीं मज ठाउक तुजला । संकटाचा घाला
कैसा केला ॥२॥ दुरी टाकूनियां केलसे निष्ठुर । दुःखानें बेजार
केलें मज ॥३॥ काय राघ आला तुमिया मनांत । तयासुळें शोकांत
पाडीयेलें ॥४॥ अन्यायांची राशी देहचि सगळा । हा राग गोपाला
न मानावा ॥५॥ क्षमा करीं माझे सर्वां अपराध । न घरावा
भेद काहीं देवा ॥६॥ भानुदास ह्मणे अंगिकार त्वरित ।
करुनी आनंदांत ठेवां पोर्यां ॥७॥

६५. कोठवरी धावा करूं तुझा देवा । श्रम झाले जीवा फार
माझ्या ॥१॥ आशूनियां कां गां न येसी त्वरित । दुःखानें बहुत
जाकळिलो ॥२॥ कंठ रोधियेलां श्वासावरी श्वास । घालुनी नेत्रांस
नीर वाहे ॥३॥ दाहीं दिशा मज वाटती उदास । झाला कासाविस
प्राण साझा ॥४॥ हीन कर्म माझे फुटके अदृष्ट । ह्मणवोनी संकट
ऐसें झालें ॥५॥ भानुदास ह्मणे पहातां चरण । तळमळ जाण
शांत झाली ॥६॥

६६. दिनबधु ब्रीद भलें । जरी त्वां चरणीं बांधिलें । तरी
कां आझां उपधिलें । सांगें पंढरीराया ॥१॥ जळ बुडवी पाषाण ।
जडकाष्ठ तारी पूर्ण । आपण दांडविलें ह्मणोन । सांगें पंढरीराया
॥२॥ जीवनीं हा अभिमान । तूं तंव जगावें जीवन । ब्रीद आपुलें
सांभाळीं पूर्ण । पंढरीराया ॥३॥ माता ती कोध दृष्टी । परतें बाळ-
कासी लोट । तरी-ते चरणीं घाली मिठी । पंढरीराया ॥४॥ सबळ
काष्ठ कोरी भ्रमर । परि कमळ रक्षी निर्धार । तैसा तूं प्रीतिकर ।
पंढरीराया ॥५॥ शरण निजभावेसी । भानुदास सेवेसीं । तया तूं
नुपेक्षिसी । सांगें पंढरीराया ॥६॥

६७. वृत्ति ह्मणोनी जाहलो शरणागत । अनाथाचा नाथ
ह्मणती तुझी ॥१॥ तें आपुलें ब्रीद सांभाळीं अनंता । नको पा
परता दास तुझा ॥२॥ तुझा दास ह्मणोनी जर्गी जाहली मात ।

अनाथाचा नाथ तूतें झगती ॥३॥ भानुदास झणे सांभाळी घडन ।
पतीत पावन व्रीद जर्गी ॥४॥

६४. अनाथाचा नाथ भक्ताचा कैवारी ॥ ऐसे चराचरी व्रीद
गाजे ॥१॥ तें आह्वा सांपडलें खोपें बर्म हातां । म्हणोनी अच्युता
बोलतसो ॥२॥ आम्हीं पतीतांनीं घालावें सांकडें । उग्रवणें
कोडें तुमचे हातीं ॥३॥ भानुदास विनवी चरणीं टेवुनी माथा ।
सांभाळीं अनाथनाथा आम्हांलागीं ॥४॥

६९. दीन आह्मी रंक पतीत पतीत ॥ पावन तूं अनंत स्वामी
माझा ॥१॥ धरिलि भरंवसा नामावरी चित्त । नाहीं दुजा हेत
मनीं काहीं ॥२॥ देणें घेणें नको पुरला मनोरथ । बोलणें ती
मात वेगळी असे ॥३॥ भानुदास झणे अहो पंढरीराया । कृपा-
करीं सखया धरीं हातीं ॥४॥

७०. अहो श्रीरामा पतीतपावना । तारी मज दीना रंकपणें
॥१॥ गाजे त्रिभुवनी उदार ती खभाती । वेदही वर्णिती महिमा
तुझा ॥ भानुदास म्हणे श्रीरामा दयाळा । पाळा बरवा लळा उदारपणें ॥३॥

७१. भाकितो करुणा पंढरीच्या राया । अगा यादवराया श्री-
कृष्णरामा ॥१॥ तूं माय माउली जीवीं जीवनकळा । भक्ताचा
लळा पुरविसी ॥२॥ आवडे साबडें भक्ताचें कीर्तन । नाचसी
येऊन निरभिसातें ॥३॥ भानुदास म्हणे पुरचीं माझे कळे । विठ्ठले
सांबळे माउलीये ॥४॥

७२. अहो पांडुरंगा पतीत पावना ॥ आमुची विज्ञापना एक
असे ॥१॥ नामाचा उच्चार संतांचा सांगात । पुरवावा हेत जन्मो-
जन्मी ॥२॥ भलतीये यातीं भलतीये कुळीं । जन्म दे निर्धारी देव-
राया ॥३॥ भानुदास झणे दुजा नको धंदा । रात्रंदिवस गोविंदा
वाचे नाम ॥४॥

७३. वेदांत सिद्धांत ऐकोनियां गोष्टी । मन जाहलें चावटी
देवराया ॥१॥ परि त्याचा बोध नये काहीं चित्ता । फजिती तत्त्व-
तां मागें पुढें ॥२॥ संसाराचें जाळें पडतसे गुंती । करितो कुंधा-

कुंथी न निघेचि ॥३॥ भानुदास ह्मणे सांवळ्या श्रीरामा । देई तुझा प्रेमा दुजें नको ॥४॥

७४. माझा तों भरवसा तुझे नामी आहे । येणें कार्य होय आमुचें देवा ॥१॥ तूं जगाचें जीवन मनाचें मोहन । ब्रह्मसनातन तूंचि देवा ॥२॥ स्थावर जंगम जर्गी प्रकाशला । हा अचोज अबोला दिसे देवा ॥३॥ भानुदास ह्मणे विश्रंतीसी स्थान । पंढरीवांचून दुजें नाही ॥४॥

७५. तुझिया रूपाची आवडी मज देवा । वाचेसी तो हेवा रामनाम ॥१॥ श्रवणी ऐकेन तुमचे पोवाडे । दुजें वाडेंकोडें न करीं कांहीं ॥२॥ चरणें प्रदक्षणा घालीन लोटांगणा । वंदीन चरणा संतांचिया ॥३॥ भानुदास ह्मणे हीच मति स्थिर । रामनाम निर्धार गाईन मुखीं ॥४॥

७६. श्रवणीं कीर्ति ऐकेन मुखें नाम गाईन । डोळेभरी पाहीन श्रीमुख देवा ॥१॥ चरणें करीन प्रदक्षणा नमन चरणा । घालीन लोटांगणा संत द्वारीं ॥२॥ एकादशी व्रत जागर निराहारी । द्वादशी क्षीरापती निर्धारीं सेवीन मी ॥३॥ भानुदास ह्मणे हाचि माझा नेम । दुजा कांहीं श्रम न करी आन ॥४॥

७७. इहीं श्रवणीं तुझें गुणनाम ऐकेन । इहीं चरणीं तीर्थपंथें चालेन । नाशिवंत देह कवणीये काजा । ऐसी प्रेमभक्ती देई सहजा ॥१॥ अखंड तुझें नाम उच्चारी । तेणें संसारा होय उजरी ॥द्यु०॥ शालीग्राम तीर्थे करीन आंधोळी । हरीदासाचे चरणरज लावीन कपाळीं । कंठसंडित तुळशी माळी । तन मन प्राण तुमतें पोवाळी ॥२॥ उदरव्यथेलागीं मी न करीं धंदा । उच्छिष्ट प्रसादें हरावी हे क्षुधा । आपुली स्तुति आणि पराविया निंदा । हे दोन्ही आतळीं नेदीं गोविंदा ॥३॥ सर्वाभूतीं रामा तुतेंचि देखें । तुझेनी प्रसादें सदा संतोषें । देवा भानुदास मागे इतुकें । चाड नाही आहां वैकुंठ लोके ॥४॥

७८. एकाचिये घरीं द्वारपाळ होय । एकासी तें पाहें खादा

वाहे ॥१॥ एकाचिये घरीं उच्छिष्ट तें काढी । एकाची आवडी उभा राहे ॥२॥ एका घरीं कण्या आवडीनें खाय । एका घरीं न जाय बोलाविता ॥३॥ एकाचिये घरीं उच्छिष्ट भातुकें । खाय कवतुकें मिटक्या मारी ॥४॥ भानुदास हणने आंबडीच्या सुखा । मुलोनियां देखा लोणी खाये ॥५॥

७९. शेंबडीं वांकुडीं गौळियांचां पोरें । तेथें नाचे निर्धारें आवडीनें ॥१॥ जाणते वेदांती न करिती तिकडे तोंड । हणने हे तोंड होती भांड शाब्दिक ते ॥२॥ चोरिताना लोणी बांधिती गौळणी । तेथें काकळुनि पाय धरी ॥३॥ यज्ञाचे ठायीं अवदान नेधे । विदुरासी मागे आणी कण्या ॥४॥ भानुदास हणने जाणते नेणते । दोनी ते सरते होती पार्यी ॥५॥

८०. जें सुख क्षीरसागरीं ऐकिजे । तें या वैष्णवामंदिरां देखिजे ॥१॥ धन्य धन्य तें वैष्णवमंदिर । जेथें नामघोष होय निरंतर ॥२॥ दिंडी पताका द्वारीं तुळशीवृंदावन । मन निवताहे नामसंकीर्तनें ३ ज्याच्या दरुशनें पापताप जाय । भानुदास तयासी गीतां गाये ४

८१. तुह्मी कृपानिधी संत । मी पतीत अन्यायी ॥१॥ सलग्नी वोलियेलों फार । न कळे निर्धार योग्यता ॥२॥ हणवीं दस तुमचा देवा । करितों हेवा पुढिल्यांचा ॥३॥ उच्छिष्ट प्रसादाची आस । हणने भानुदास तुमचा ॥४॥

बालक्रीडा.

८२. उठी तात मात भये प्रांत रजनी सो तीमीर गई । मीलत बाल सकल ग्वाल सुंदर कान्हाई ॥१॥ जागो गोपाल लाल जागो गोविंद लाल । जननी बल जाई ॥२॥ संगीत सब फिरत बयन तुमवीन नही छुटत दयन । खजो शयन कमलनयन सुंदर मुख आई ॥३॥ सुखती पट दुर किजो जननीकु दर्ष दीजो । दधी खीर सांगलीजो खीर खांड मीठाई ॥४॥ जमत जमत शामराम सुंदर मुख सदा राम । बाधी कीं छुट कळु भानुदास पार्यी ॥५॥

गौळणः

८३. वृंदावती वेणु कन्याचा भाव वाजे । वेणु नादें गोवर्धनु
गाजे । पुच्छ पसरुनि मयोर विराजे । मज पाहातां भासती आदव-
राजे ॥१॥ तूण चारा वरूं विसरलीं । माई व्याघ्र एके ठायीं जालीं ।
पक्षी कुळें निवांत राहिलीं । वैरभाव समूळ विसरलीं ॥२॥ अमुना
जळ स्थिर स्थिर वाहे । रवीमंडळ चाललां स्तब्ध होय । शेषकूर्म
वराहा चकित राहे । बाळा स्तन देऊं विसरलीं माय ॥३॥ ध्वनी
मंजुळ मंजुळ उमटती । वाकी हणछुण हणछुण वाजती । देव
विमानां बैसोनि स्तुति गाती । भानुदासा फावली प्रेमभक्ती ॥४॥

८४. जमुनाके तड धेनु चरावत । राखत हये गइया ॥१॥ मोहन
मेरा सांड्या ॥धु०॥ मोरपत्र विरी छत्र सुहावे । गोपीधर तब हीया
॥२॥ भानुदास प्रभु भगतनको बळल । करत छल छाड्या ॥३॥

फुगडी

८५. ऐक साजणी वो बाई । तुझांएवढें शोर नाहीं । भाव
केला घर जांवाई । खावयाशी तुप सेवाई ॥१॥ फु फु फु फु फुगडी
गे । तुझी आम्ही खेळू दोषी गे ॥धु०॥ प्रपंच केला गोड सगळा गे ।
ज्ञान फुगडीवर समलागे । प्रेम तिचा चांगट गे । सुंदर पहातां अल-
गदगे ॥२॥ शांती सोयरी सखी माझीगे तिची संगत बरी काजीगे ।
तिचा हात धरितां गेली माझीगे मोह ममतेची विजभाजीगे ॥३॥
फुगडी खेळतां हात शिकला गे । अंतराचा द्वैत भेद गेला गे । हृदयी
प्रगटला ज्ञानदीप गे । गेली अज्ञानाची झोंप गे ॥४॥ दया क्षमा तिची
बहीणगे । तिशीं म्यां धरिलें कवळमगें । फुगडी खेळतां आला
शीणगे । गर गर भोंड गेली जिरूमगे ५ ऐशी फुगडी खेळले गे । पर-
ब्रह्मीं सुख आमविलें गे । भानुदासःक्षणें रंगलों गे । जन्ममरण हरलों गे ६

काला

८६. अन्नव्या सोडियेल्या मोटा । आजीवा दहीकाला गोमटा
॥१॥ ध्यारे ध्यारे दहीभात । आझा देतो पंढरीनाथ ॥२॥ सुवा
केळनित्रां करीं । पेंधा वाडितो विदोरी ॥३॥ भानुदास गीतीं गात ।
प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥

८७. गुडीयेसी सांगूं आले । कंस चाणूर मर्दिले ॥१॥ हर्षे
नाचताती भोजें । जिकियेले यादवराजें ॥२॥ गुडी आली वृंदा-
वना । मथुरा दिली उपसेना ॥३॥ जाला त्रिभुवनी उलहास ।
लकीत गाये भानुदास ॥४॥

८८. गाई गोप विप्राचार संभ्यावदन । अपूज्य लिंगापूजन ।
साधु दक्षान ॥१॥ जयजय सुशब्द बोलती जन । कोटि युगे
राज्य करी रघुनंदन ॥२॥ भरत शत्रुघ्न जवळी लक्ष्मण । शौर्य
विद्या साजे रघुनंदन ॥३॥ कौसल्या सुमित्रा बोवाळिती रामात ।
देवा भानुदास गुण गातसे तेथें ॥४॥

८९. आशिर्वाद देती भार्गव तो राम । विजय मेघःश्याम
होई सुखें ॥१॥ राज्य करी बळें सर्ववीं आनंद । नाहीं दुःखा
शब्द रामा तुर्षी ॥२॥ भानुदास ह्मणे आनंदें श्रीराम । सुखरूप
आत्माराम अयोध्याधीश ॥३॥

९०. सांडोनी तितुकें यथाबजि केलें । कैसें चाळविलें कानडी-
यानें ॥१॥ रघुमाई आई ती जालीसे उदास । पुंडलीका कैसें
पडिलें मौन ॥२॥ कनकाचे ताटीं रत्नाचे दीपक । सुंदर श्रीमुख
बोवाळिती ॥३॥ भानुदास म्हणे चला मजसवें । वाचा कृष्ण-
देवें सांभालावें ॥४॥

९१. रामें कंठमाळ देवासी घातली । देवें ला दिधली भानुदासा
॥१॥ कोणी नेली माळ करती त्याचा शोध । देखिली प्रसिद्ध
याज्ञे राव्ही ॥२॥ राजदुर्ती नेला म्हणती जे हे चोर । रायातें
विचार नाही केला ॥३॥ शूर्वी याचया भानुदास नेला । तेणें
आठविला पांडुरंग ॥४॥

९२. कोरडीया काहीं अंकुर फुटले । येणें येथें जालें विठोबाचें
॥१॥ समर्थांचा श्राव्ही धरिला आधार । तरीच सत्वर आला येथें
२ माझिये संकटीं आलासी धांडनी । भानुदास चरणीं लागातसे ३

माभळभट.

१३. कंसराव चिंता करी । नवल बाळकाचीपरी । या गोकुळा-
 माझारी । एक अरिष्ट वर्तले ॥१॥ आनुठ्या सकळिका प्रधाना ।
 माजी बळीवंत पूतना । विष भरोनियां स्तना । पाजूं तथा पाठ-
 विली ॥२॥ तंव तो वेताळ कीं पिशाच । काळमैरव कीं राक्षस ।
 त्यानें केला तिचा प्रास । विषासहित शोषिले ॥३॥ जो अवतरला
 गोकुळीं । दैत्य दानव मर्दन बळीं । जिणे बाळकें शोषिलीं । तेही
 शोषिली पूतना ॥४॥ आर्हां दुष्टबुद्धी केली । बहिण देवकी
 पीडिली । तिचीं बाळकें वधिलीं । आपुलें अरिष्ट लुकवावया ॥५॥
 तंव तें न चुकतां पातलें । विघ्न नसतांचि उगवलें । आर्हां जाणतों
 इतुलें । तरी कृष्ण आणा बांधुनी ॥६॥ तंव माभळभट उठिला ।
 तेणें विडा मागितला । निरंजनीं सांडवीन तान्हुला । जो गोकुळीं
 वाढतसे ॥७॥ ऐसें वचन ऐकोनी । विडा दिधला तत्क्षणीं ।
 आपुल्या आश्रमा जाउनी । काय करिता जाहला ॥८॥ मग बोले
 स्त्रियेसी । आर्हां जातो गोकुळासीं । बाळक जालें यशोदेसीं ।
 तें सांडवीन निरंजनीं ॥९॥ ऐसें बोलोनी निघाला । मार्गी जातसे
 एकला । तंव श्रीकृष्ण हांसिबला । हा विप्र भ्रमित जालासे ॥१०॥
 गोकुळ ठाकिलें विडारें । देखे उपलिया धवलारें । तेथींचां माणसें
 अति नागरें । लेणीं लुगडीं मिरवती ॥११॥ कृष्ण वेधे वेधलीं ।
 अवधीं देवरूप जाहलीं । वाचेसी सरस्वती आली । तैसें मधुर
 बोलती ॥१२॥ आला नंदाच्या मंदिरा । उपमा दिसे क्षीर-
 सागरा । तेथींच्या गौळणी असती सुंदरा । परिये देती कृष्णातें
 ॥१३॥ वृद्ध बहुकाळ ज्योतिषी । देखोनि हारिखली मानसीं ।
 यशोदा लागली पायासी । साउमेयासी म्हणीतलें ॥१४॥ पाठ बैस-
 केचा घातला । पुढें तिसरा ठेविला । येरें आशिर्वाद दिधला । मग
 कुशलता पुसिली ॥१५॥ तंव त्या कृष्णातें दाविली । पहा हो याची
 जन्मतिथी । येरें उकलीति प्रीति । चक्रांकिता साजिरी ॥१६॥
 शनि मंगळ राहु केतु । दुष्ट ग्रह ऐसे सांगतु । रोहिणीनक्षत्र अष्टमी

आंतु । भिन्नरात्री उपजला ॥१७॥ पुढें विघ्न असे थोर । मार्गे एक
 चुकलें गंडांतर । कंसरायाचें भय फार । या बाळकासी असे
 ॥१८॥ दैत्य कतिती वळवळा । मेघ वर्षती शिळा । गोकुळ
 सांझून अवघे पळा । ऐसा अनर्थ होईल ॥१९॥ पुत्र नव्हे हो
 लहानां । हा तुझी बोपा कां पोसना । हांसिन्नला यादवराणा ।
 मग विद्वान मांडिलें ॥२०॥ होता बैसकेचा पाटु । तेंपें घेतला
 उचाटु । पिढियाचा खडखडाटु । घरोघरी सुटला ॥२१॥ भट
 चाचित होता पाताडें । तें तंव मुखीं आदळलें पिढें । येर सुजविलें
 थोवाडें । मग भयाभीत पळतु ॥२२॥ रागें सांडितसे पाताडें । ह्याणे
 गौळिये लाताडें । आह्वां जोशिया केव्हडें । पिढें दान दिधलें
 ॥२३॥ तंव त्या विशाळ काथवटी । लागती साभळभटापाठीं ।
 तिवया सिराळीं तिखटीं । पाठीं पोठीं रुपताती ॥२४॥ तेला तुपाचीं
 मापें । डवले खोडवे आमुपें । बडगे खुंटे भलिया फोपें । पूजा
 बंधिती मस्तकीं ॥२५॥ थोर आवेशा चढले चाट्ट । म्हणती
 यातें सगळें धाट्टं । लाटणें ह्यणती भोईसी लाट्टं । ऐसा दुष्ट काय
 कीजे ॥२६॥ शालिग्राम गडबडिले । देवपाट साह्य आले ।
 अर्गळांचे सळ सुटले । खिळखिलिले खिळखेवे ॥२७॥ थोर विसुरा
 केला डांगीं । मार्गे सधिला चौरगीं । मुसळें कांडावयालागीं । भोंवता वेढा
 घातला २८ होते रवियांचे साथले । देह नवनीतें माखिले । ते येऊन
 सर्वांगी बैसले । हिंवें ऐसें मवाळ ॥२९॥ नव्हे नव्हे गा जोशी । राख
 राख हृषिकेशीं । उखळा मुसळांचिया राशीं । दाही दिशा व्यापिल्या ३०
 पाठीं पिढियांचे भेळ । तिहीं शकिलें रविमंडळ । गजबजिले लोकपाळ
 नव्हे गोकुळ सोपारें ॥३१॥ साभळभटाचिया झडपणीं । देखोनि
 पळालिया गौळणीं । दह्या दुधाचिया सांजवणीं । पिढा भरणीं फुटती
 ॥३२॥ देखे मांदियाचे धाट । त्यामाजी शिरे साभळभट । ह्याणे
 गोकुळीचा शेवट । दैवयोगें पातळें ॥३३॥ शेतीं होतीं तिफणीं ।
 नांगर कुळवाचीं रुमणीं । पाठीं लागलिया दणाणीं । भटचि आमुचा
 स्वथपाक ॥३४॥ ब्राह्मण म्हणोनि राखिला । धोतें पाताड्या मुकला ।

मधुरां प्रांत ठाकिला । जन्म हिंडे । राजाविदी ॥३५॥ देखोनि दैत्य-
संभा प्रसदाट । उठा उठा आले पाट । धापा फुटो पाहे पोट । पुसे
बाट घराची ॥३६॥ कंसासी सांगितला वृत्तांतु । अक्षन काथरे
निश्चितुं । बळिया वैकुंठीचा नाथु । तो गोकुळी वाढतसे ॥३७॥
ते वेळी कागासुर बकासुर । तृणावती दैत्य आधासुर । मुष्टिक चागूर
वीर । तिहीं विडे मागितले ॥३८॥ थोर बोलती पैजा । आम्ही
निर्दाळूं वोजा । येकथेसी शिस्त दीजे । विनवी तुम्हां संतापो ॥३९॥
देवा भानुदास हाणे । श्रोते कोपतील झणे । पंढरीरायाचेने ।
हा विनोद गाईला ॥४०॥

पंढरीनाथ व कूर्मदास यांची भेट.

१४. आले वारकरी करिती जयजयकार । गरुडके भारी
असंख्यात ॥१॥ त्या सुखाचा पार जाणे तोवि एक । भक्त पुंड-
लीक भाग्यवंत ॥२॥ प्रेमें महाद्वारी घालुनी लोटांगण । देती
आलिंगन एकमेकां ॥३॥ नाडारले नयन पीतांबर धारी । देखिले
विटेवरी पांडुरंग ॥४॥ शिणली सासुरवासी माउली देखे । तथे
चित्त पोखे जीवनकळा ॥५॥ तैसें तें श्रीमुख देखोनी निवाले ।
आलिंगना निघाले लवडसवडो ॥६॥ विटेसहित मिठी घातलीसे
पायीं । शरीरीं शुद्धि नाही मीपणीची ॥७॥ अनंता जन्मीचे विस-
रलीं संताप । विठोवा मायबाप देखियेला ॥८॥ एक हाणती स्वामीं
देवा दीन वत्सला । कृपेचा कोंवळा पांडुरंग ॥९॥ हाणती कूर्मदास
आतं करूनियां । तुझा भेटावया बोलाविलें ॥१०॥ माक्षिये हातींचा
चरणीं माथा ठेवा । निरोप सांगावा पंढरीनाथा ॥११॥ कृपेचा
कोंवळा दीन दयानिधी । येऊनि मज आधीं सांभाळावें ॥१२॥
नाहीं कर चरण न घडे दर्शन । मन आहे शरण तुमचे पायीं
॥१३॥ चातक जलधरा चितितां मानसीं । चकोर चंद्रासी भावें
जैसां ॥१४॥ तैसी मनीं आवडीं उंचलली तूतें । ध्यातुसे तुमतें
देवरायां ॥१५॥ स्मरे वत्स जैसां गाउली लागुमी । पिली सि
पक्षीणी लागीं जैसीं ॥१६॥ तैसा मी तुमतें चित्तीं वेळोवेळीं ।

देखावया डोळां शरण स्वामी ॥१७॥ गीत वित्त धन मंज नाही
 आधार । तुमचा निर्धार आहे देवा ॥१८॥ कश्या । सिंधु ऐसें
 झणवितो जनी । येऊन मजलागुनी सांभाळावें ॥१९॥ अनाथाचा
 नाथ सर्वज्ञाचा सवो । जाणसी निजभावो अंतरांचा ॥२०॥ ऐसें कूर्म-
 दासें विनविलें आहे ॥ अहर्निशी पाहें वाढ तुझी ॥२१॥ ऐकोनी
 पंढरीराव झाला उत्कंठित । केव्हां तो निजभक्त आळिगीन २२ अंतरांचे
 मनोरथ होती परिपूर्ण । उल्हासती नयन देखलीया ॥२३॥ भक्त
 इष्टमित्र भक्त सुखसिंधु । भक्त आर्तबंधु थोर मज ॥२४॥ बोल-
 विला नामा आणि ज्ञानदेवो । सांगितला भावो तंयाप्रती ॥२५॥
 आर्त करुनी वाढ पहातसे कूर्मा । बोलाविलें आह्वा । भेटीलागीं २६
 जाळं समागमें तुझी आह्मी तेथ । करणें सनाथ भक्तराया ॥२७॥
 म्हणोनी दोघाजणां धरुनियां हातीं । चालिले श्रीप्रति चरणें चाली
 ॥२८॥ झणजे ज्ञानदेवो अहो जी पूर्णकामा । जाणां तुमचा महिमा
 तुझी देवा ॥२९॥ करतां करविता सर्व तुझी सत्ता । सकळांची चा-
 क्किता चित्तवृत्ती ॥३०॥ नामदेवें चरणीं ठेवियेला माथा । बरवें
 दीनानाथा विचारिलें ॥३१॥ संतांचें दर्शन होईल संयोग । निवर्ती
 अष्टांग चरणस्पर्श ॥३२॥ विकासिले नयन स्फुरण आले बाहीं ।
 दादले हृदयीं कश्याभरतें ॥३३॥ जातां मार्गी भक्त देवाचा आव-
 षता । होता तो सांवता जीवन्मुक्त ॥३४॥ त्याचें सुख ध्यावें झ-
 णोनी माव केली देवें । कौतुक दाखवावें नामयासी ॥३५॥ तयां-
 प्रती काय बोले केशवराज । लागलीसे मज थोर तृषा ॥३६॥ नामा
 ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळीयाभीतरी देव गेला ॥३७॥ तंव तो
 परमानंद बोधें नित्यतृप्त । केलेंनिण करीत मये काया ॥३८॥ साथ
 ठेवोनी हात केला सावधान । दिधलें आळिगन लहूभुजीं ॥३९॥
 देखोनियां मिठी घातली चरणीं । विसंझलें नयनीं प्रेमजळ ॥४०॥
 करितसे विनवणी स्वामी चक्रपाणी । जनक जननी तूंची माझी ४१
 तूंची माझे सर्व वैभव गौरव । हृदयींचा भाव जाणसी तूं ॥४२॥
 चरणीं ठेऊनी माथा विनवितसे सांवता । बैस पंढरीनाथा
 करीन प्रजा ॥४३॥ म्हणती देवराव कैचें पूजन तुझे । राख

राख माझे प्राण आतां ॥४४॥ तस्कराची मांदी लागलीसे पाठीं ।
 चुकवीं त्याची दृष्टी लपवीं मज ॥४५॥ कोठें तुज लपवूं अग सगुण-
 रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥४६॥ ऐसा कोण रिता ठाव न
 दिसे मज । तेथें तुझें तेज झाकोळेल ॥४७॥ बाहेर भीतरीं तुझाचि
 प्रकाश । गगनासी अवकाश तुझे पोटीं ॥४८॥ मग कटीचें खुरपें
 सत्वर काढिलें । हृदय फाडिलें तत्क्षणीं ॥४९॥ याचें पंढरीनाथां
 रिधाचें भीतरीं । सुखरूप निर्धारीं रहावें येथें ॥५०॥ बैसोनियां देव
 हृदय संपुटीं । करी सुख गोष्टी स्वभक्तासी ॥५१॥ एवढ्या उपकारा
 काय तुज यावें । कैसें तुज व्हावें उतराई ५२ अवघा मीचि घेईं अवघा
 मीचि घेईं । यापरतें काहीं न दिसे मज ॥५३॥ तंव ह्याणे सांवता
 जीवाह्नुनि परता । न करीं तूं चिंता विठ्ठलस्वामी ॥५४॥ नामा
 मनीं करितसे चिंतनीं । नयेचि अह्नुनि विठ्ठल माझा ॥५५॥ वाट
 पहातां बहु वाडवेळ झाला । कोठें गुंतयेला स्वामी माझा ॥५६॥
 माझा पांडुरंग सर्व सुखधन । दाखविल कोण प्राण सखा ॥५७॥
 अवस्थे भरे प्रेम असे स्फुंदतु । विठ्ठल विठ्ठल ह्याणतु वेळोवेळां ५८
 देह जातो चाचरीं भेटीलागीं आर्त । पाऊलें उमगीत विठोबाचीं ५९
 तुषाकांत कैसें जीवनातें गिवसी । कां बाळ मातेसी क्षुधातुर ॥६०॥
 हरिणीचें पाडस चुकलें हरिणीसी । तैसें दाही दिशा पाहे देखा ॥६१॥
 पांझर सुटला दृष्टीं वोसंडला पोटीं । हृदय तें पिटीं करकमळीं ॥६२॥
 देह टाकी धरणीं नामाचे बोभाटी । ह्याणे देईं भेटी प्राण जातो ॥६३॥
 सांडोनि जातोसी ऐसें जरी जाणते । तरी कां विसंबते तुजलागीं ६४
 मिठी पीतांचरीं घालुनी मुरारी । येतो चरणांवरी रुक्त सरसा
 ॥६५॥ ऐसे विलपत अंतर अवस्था । देखिला सांवता सुखरासी
 ॥६६॥ चरणीं घालुनी मिठी पुसतसे मातु । माझा पंढरीनाथु केउता
 गेला ॥६७॥ तो विसरला देहभावा आर्तभूतमन । होउनी संधानें
 हरीच्या रूपा ॥६८॥ प्रेम उचंबळतु आनंदें डुळतु । वाचेसी जपतु
 रामकृष्ण ॥६९॥ देखोनी त्याची स्थिति विठ्ठल माझा आहे ।
 त्याजपाशीं पाहे पुढतोपुढती ॥७०॥ त्याचें पूर्ण सुख देखिथेलें
 मन । हर्षयुक्त चिन्हें याचे देहीं ॥७१॥ मज दुबळ्याचा ठेवा

गिळ्मेल्या तुवां । सुखाचा विसावा पंढरीराव ॥७२॥ क्षणभरी
 दाखवी धरीन मी जीवी । जाताती वांचवी प्राण भासे ॥७३॥ वेगि
 मजसि भेटे करीं सुख गोष्टी । झणे करीन भेटी विठोबाची ॥७४॥
 तेचि शकुन गांठी बांधली पालवी । माझ्या माथां ठेवीं अभयकर
 ॥७५॥ शेकोनी पंढरीनाथ म्हणे सांवल्यातें । मज माझ्या नाम्यातें
 भेटी करीं ॥७६॥ शिणलें बाळक होत कासावीसी । दिसतें परदेशी
 मजविण ॥७७॥ मग म्हणे सांवता परिसी हरिभक्ता । कृपा पंढरी
 नाथा आली तुशी ॥७८॥ म्हणोनी उतावेळ झाले कमळापति ।
 भेटोनी विभ्रांति द्यावी मज ॥७९॥ जवळीच देखसी सावधान पाहे ।
 देती पंढरीराय आलिंगना ॥८०॥ न कळे तुवां काय केल्यां पुण्य-
 राशी । वाटे भजिजनालासी सर्वाभूतीं ॥८१॥ जेणें सुख पावोनी
 माझा पंढरीनाथ । झाला वेळार्हत तुजलागीं ॥८२॥ खांदीं गरुड
 टका घेउनी निरंतरीं । चालविली वारी पंढरीची ८३ संतचरणरज
 वंदियेले माथां । म्हणोनी पंढरीनाथा आतें तुझें ८४ दशमी दिंडीपुढें
 नाचती बागडे । गर्दल साबडें हरीचें नाम ॥८५॥ तेणें पंढरीनाथा
 वाटला आतुंद । मग तो कृपासिंधु वोळला तुज ॥८६॥ कायावाचा-
 मनें होऊन तळींन । केलें हरिकीर्तन एकादशी ॥८७॥ तेथें तिष्ठत
 होता पंढरीचा रात्रो । प्रसन्न हा देव झाला तुज ॥८८॥ अनंत
 जन्मीं देह कर्तवी घातलें । कां उग्र तप साधिलें महातीर्थी ॥८९॥
 परोपकारीं प्राण वेंचियेला तुवां । पंढरी येतां केशव धालां तेणें
 ॥९०॥ आतां तुझें भाग्य महिमा तो अद्भुत । जाणें पै समर्थ पंढ-
 रीराव ॥९१॥ झणोनियां चरणीं ठेऊनियां माथा । गर्दिवरें सांवता
 भक्तरज ॥९२॥ प्रेमें आलिंगन झालें उभयतां । मग झाला बोलता
 विष्णुदास ॥९३॥ सुखाचा सोयरा तुंचि गा तस्वतां । माझा प्राण
 दाता भक्तराज ॥९४॥ सांगितला शकुन साच करी वहिला । मज
 माझ्या विदला भेटी करीं ॥९५॥ आतां मज धीर न धरवे सर्वथा ।
 स्फुंदताहे अवस्था चित्त माझें ॥९६॥ कडव्याचें खुरपें काढूनियां
 येरें । हृदय फाडिलें तये वेळीं ॥९७॥ तंव तो पांडुरंग निघाला
 बाहेरी । जामा पाय धरी धाऊनियां ॥९८॥ येरें संबोखुनी पितांबर
 भा. ३

श्रावणं । पुसिले मुख कमक नामीयार्थे ॥१६६॥ देवनि अलिम
 दासे पंदरीनाथ । पुसलसे वृतांत काय झाले ॥१००॥ येदें तं
 मिठी घातली चरणी । झणे जनक जननी लूचि देवा ॥११॥ कवण
 मोदें साभे पाळिसी तूं लळे । हें मज ज कळे केशवराज ॥१२॥ भेटे
 नियां सातें झणे ज्ञानदेव । कूर्मादी पदाबो लवलाही ॥१३॥ तरी
 साह्या मज्जा वाटे समाधान । निवती लोचन देखिलीया ॥१४॥ भेटीनि
 पै आतें आहे साक्षे मनी । ताल वेणें कल्पि कल्पारसे ॥१५॥
 श्रानंदाचा मार्ग संतांचे संगती । श्रानदें जाचती प्रांडुरंग ॥१६॥
 स्फुरती भुजा वृंड श्राणि वक्षस्थळ । सुखाब्धी मिळेल मना श्राजी ।
 नामा ज्ञानदेव नवल करिती कैसे । कूम्यचि पै ऐसे प्रेम देवा ॥१७॥
 बोसरली भेलु वरसाळ्या जाय । तैसे पंदरीराय जालियेले ॥१८॥
 लवताती लोचन स्फुरताति बाहे । भेती माझी माय भेटीलागी
 ॥१९॥ आला पंदरीराव कूर्मा घाली लोटांगण । दिधळें आळिसार
 चहुंभुजी ॥११॥ पडियेली मिठी न सोडों सर्वथा । मीनला पंदरी
 नाथा सद्भावेंशी ॥१२॥ कूर्मा म्हणे साधें क्षोर भाग्य साता ।
 म्हणोनी पंदरीनाथा भेटी तुझी ॥१३॥ तरी आवां तुवां न जातें
 येथुनी । जोडला चरणी स्थिर राहे ॥१४॥ देव आणि भक्त एक
 झाले । मग बोधे आले आश्रमासी ॥१५॥ देव झणे भक्ता कधी
 झालासी । तुझीमे उपकासासी काय वानं ॥१६॥ भानुदासा जयनि
 पूर्णजळ दादलें । मग आळिसिलें प्रांडुरंगें ॥१७॥

॥ श्रीविठ्ठल ॥

श्रीजनार्दनमहाराज.

गुरुस्तुति.

१. ॐ अनंत निर्गुण सर्वोद्योगी पूर्ण । न करी निर्वाण दासी-
स्वर्ग ॥१॥ हाके बरोबरी धावोनी सत्बरी । भक्तालागीं तारी गुरु-
नाथ ॥२॥ सुंदरते ध्यान वसे औदुबरी । व्याघ्र चर्मधारी शोभतसे
॥३॥ काषाय अंबर दंडकमंडलु । इमरु त्रिशूल शंकवक ॥४॥
किरीट कुंडलें रुद्राक्षाच्या माळा । वैजयंती गळां हार सळे ॥५॥
सूर्य चंद्र नेत्र शेषा फणी छत्र । पांतांबर वस्त्र परिधान ॥६॥ गुरु-
चरणीं सर्व तीर्थांची मिरासी । म्हणोनी जगांसी उद्धरिती ॥७॥
जनार्दन द्वाणे न लगे ब्रह्मज्ञान । गुरुचरणीं मन राहो सदा ॥८॥

२. जन्मा आलों मी संसारी । सखी मानिली अंतुरी । निदा केली
द्विजवरी । कैसा सदगुरु जोडेल ॥१॥ नाही पूजिलें गुरुवरा । नाही
नमिलें द्विजवरा । नाही केलें भजन सारा । कैसा भव हा आटेक
॥२॥ जालें परधर्मी रते । अधर्म करिती वाटे हित । जन्ममरणाची
खंत । कैसी आतां वाटेक ॥३॥ संसारी मी दुखावलों । त्रिविध-
त्तापें मी पोळलों । दुःखी होऊनियां । आलों औदुबरीं या ठायी
॥४॥ आकलखोप कृष्णातीरी । गुरु वसती औदुबरी । भक्तवत्सल
तारी तारी । म्हणवुनी चरणे वंदिलें ॥५॥ जनार्दन पाप रासी । कसनी
आलों तुजपासी । तारिसील या भरवसीं । धरणे घेतलें दारांत ॥६॥

३. दासां दुःख जालें भार । वेगें करा प्रतीकार ॥१॥ सुख
मानिलें संसारी । परि दुःख जालें भारी ॥२॥ सोडूनिया मी

स्वधर्म । आचरलों नीच कर्म ॥३॥ सेवा केली हीन याती । प्रव्य-
लोभें यातायाती ॥४॥ अन्नप्रास न पडे मुखी । पश्चात्ताप जाला
शेखी ॥५॥ पुण्यस्थान मी पावलों । गुरुचरणीं निधोतलों ॥६॥
स्वामी विनंति अवधारा । दीनबंधु कशणाकरा ॥७॥ कर जोडूनियां
शिर । ठेवियेलें पायांवर ८ जनार्दन जन्म नाम । मुखीं राहो गुरुनाम ९

४. नरहरी गुरुराया । दीनबंधु सखया । करिशी दासां शंत-
राया । काय वाटे बडिघार ॥१॥ निशादिनीं हाका । विभोगांन
वाढे शोका । निराश वाटे सेवका । निद्रा आली तुज काय ॥२॥
किंवा कोठें गुंतलासी । किंवा येथूनि गेलारी । किंवा आम्ही पाप-
राशी । ह्मणउनी लपसी गुरुराया ॥३॥ तरी आर्क्षीं कोठें जावें ।
कवण्या देवा आराधावें । दत्ता कृपावंता अवधें । शून्याकार
त्रैलोक्य ॥४॥ गुरो मौन स्थां धरिलें । आर्क्षां दुःखानें व्यापिलें ।
जनार्दनास आवरिलें । नाहीं सद्वृत्त दीन बंधू ॥५॥

५. आतां गुरुरायां परिसा विज्ञापना । दासाची कशणा भेजं
यावी ॥१॥ नेणोनियां सोय फिरलीं दिशा दाही । झालें दुःख देखीं
बहुसाल ॥२॥ तुमची शिदावळी पतितपायन । कीर्ति हें ऐकोन
शरण आलों ॥३॥ माझा मायबाप गणभोत बंधू । तूंनि कृपासिंधु
गुरुराया ॥४॥ आतां कांहीं नेणें तुमच्या पायांवीणें । संसाराचें
पेणें दूर केलें ॥५॥ जोडोनियां हात शिर पायांवरी । ठेविलें
निर्धारीं जनार्दनं ॥६॥

६. कंठीं राहो नाम हा माझा नवस । पुरवावी आस गुरुराया
॥१॥ वसोनी शंतरीं बोलवी उत्तर । जेणें हा संसार सार होय ॥२॥
सर्व चराचरीं दृष्टी ऐसी करी । दावीं रूप हरी अखंडीत ॥३॥
ऐशिया वासने स्वामी साह्य होणें । काल घांयां जाणें ऐसें न हो ॥४॥
तुज ऐसा नाहीं त्रिभुवनीं उदार । कृपे देईं घर जनार्दना ॥५॥

७. देवां सांपडलें धर्म । स्मरण झालें धर्म कर्म । तुर्थट आच-
रलों धर्म । ऐकुनि घेईं गुरुराया ॥१॥ जन्मोजन्मीं जें जें केलें ।
भलें आजी तें सुचलें । कळतां मन संतोषलें । करितों आतां विस्तार

॥२॥ बालविधवे आलिगिले । एकासनीं वैसाविले । तिशीं रमतां
मानिले । स्वर्गीं सुख तृणतुल्य ॥३॥ दृष्टी नसतां ते भामिनी ।
वियोग दुःख वाटे मनीं । सन्निध नसतां भोजनीं । घ्रास नवजे
उदरोत ॥४॥ मायबहीण मीं सोडिली । इन्द्रिये ती सुखावलीं ।
शेखीं ऐसी गती झाली । गलित कुष्ट मी झालीं ॥५॥ प्राप्त झाले
अंगीं वर्ण । दुर्गंधीनें दिशा पूर्ण । शेखीं बधिर झाले कर्ण । कीर्तन
श्रवण मग कैचे ॥६॥ ऐसीं कर्म जन्मोजन्मीं । करुनि आलीं नीच
योनी । सर्व साक्ष येते मनीं । किती म्हणोनि वर्णावी ॥७॥ दैव-
योगे उत्तम वर्ण । झालीं याती मी ब्राह्मण । नाम जनार्दन जाण ।
सद्गुरुचरणीं पावलीं ॥८॥

८. करुनी ऐसें आचरण । प्राप्त जालें यमपट्टण । तेथील दुःख
तें दारुण । एकी वाचा वदवेना ॥९॥ कुंभीपाकीं बुडविले । तप्तभूमी
चालविले । असीपत्र वनीं फिरविले । कल्पकोटी संवत्सर ॥२॥
जळत खांबा पोळविले । तिखट शस्त्रे मार दिले । नरक-
कुंडीं मज घालले । अनंतकोटी कल्पवरी ॥३॥ ऐसे भोग म्यां भो-
गिले । पूर्वपुण्य आठविले । सद्गुरु दयाळें ऐकीले । हणउनी आलीं
या ठायी ॥४॥ माझी दया ती येईल । शरणागता उद्धरील । जना-
र्दना आपुला करील । हणऊनि चरण वंदिले ॥५॥

९. गुरुसख्या तुजविण । जाळं पाहे माझा प्राण ॥१॥ कां हो
कठिण केले मन । पाहें नेत्र उघडून ॥२॥ माता पिता हणविले ।
तरी कां निर्वाण मांडिले ॥३॥ आतां यावे लवकरी । भेट यावी वा
सत्सवरी ॥४॥ यश घेई गुरुराया । जनार्दन ठेवीं पायां ॥५॥

१०. अहो सद्गुरु दातारा । हणविसी करुणा करा ॥१॥ राज्य
देऊनि रजकारी । शेखीं नेले पायांपाशी ॥२॥ ब्रह्मप्रहा दिले ज्ञान ।
केले आपणासमान ॥३॥ काय तुम्हा आराधिले । काय देवासी
अचिले ॥४॥ त्यारी तुम्हीं तारियेले । ब्रीद वत्सल मिरविले ॥५॥
लीला दाविली लाघवा । शुष्क काण्टासी पळवा ॥६॥ जनार्दना कृपा
करा । राखे पायांपे किंकरा ॥७॥

११. अहो सद्गुरू अतंता । फार काय. बोळ आतां ॥१॥ ना-
रायणा कृपावंता । असों श्याची माझी चिंता ॥२॥ भलते याती
हो का जन्म । परी आवडो गुरुनाम ॥३॥ नामें पतीत तारिले ।
पशु पक्षी मोक्षा नेले ॥४॥ मातंगाचे मुखीं वेद । लीले करविला
संबाद ॥५॥ जरी करिसी अंगिकार । तरी काय माझा भार ॥६॥
जनार्दन चिंतीं आवें । याचें स्मरण असों द्यावें ॥७॥

१२. सुळीं नाहीं गुणः झणोनी निर्गुण । ब्रह्म परिपूर्ण गुरु-
नाथ ॥१॥ ज्याचे गुण गातां वेद मौनावला । शेष बोढावला झाला
शय्या ॥२॥ ब्रह्मादिक ज्याचे जाले आह्लाधर । मानव पामर कोण
पुढे ॥३॥ तोचि कृष्णातीरीं वसे औदुंबर । दासां कृपा करी तारा-
वया ॥४॥ राव रंक याति वर्णान विचारीं । भाविका अंतरीं राहे सदा
॥५॥ स्मरतां येतो ऐसे वेद बोभाईला । तया तो ब्रीदाला रक्षि-
तसे ॥६॥ ज्या चिंतीं ठेवा कल्याण असावें । गुरूसी रिधावें
शरण वेगीं ॥७॥ ऐसी वेदवाणी ऐकोनियां कानीं । जनार्दना
मनीं निश्चय झाला ॥८॥

१३. धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर । जेथे गुरुवर वसतसे १
धन्य तेचि नर येती जे यात्रेसी । दर्शनमात्रें त्यांसी मोक्ष जोडे
॥२॥ अनंत जन्माची पातकें संचित । सुरती किंचित तीर्थ घेतां
॥३॥ वाचितां चरित्र सद्गुरु स्वामीचें । निर्मूलन भवांचें सत्य
होय ॥४॥ नामस्मरणें ज्याच्या सद्गुरुची होणें । व्यर्थ चिंता वा-
हणें संसारांची ॥५॥ गुरु गीतीं गावा भावें चिंतीं ध्यावा । सगुण
पहावा डोळेभरी ॥६॥ जनार्दन झणे तीर्थ त्याचेपाशीं । चारी
मुक्ती दासी होती त्याच्या ॥७॥

१४. तुमचा प्रसाद लापला मस्तकीं । श्रीदत्तराया तें जालों
मी सुखी ॥१॥ वान्ने व्रदें नाम दत्त दत्त आवडीं । हीच माझी
जोडी न करीं दुजी ॥२॥ प्रायांचा आठव द्यावा सर्वकाळ । अखंड
कण्ठोळ नामघोष ॥३॥ म्हणे जनार्दन एकनाथा परीयेसीं । ध्यान
अहर्निशीं दत्तात्रय ॥४॥

श्रीएकनाथमहाराजांस जनार्दनस्वामींचा उपदेश.

१५. संकल्प विकल्प थावरी घालीं. शून्य । मनः करीं. निमग्न हरीपायीं ॥१॥ उपासना दृढ संतांचे, वरणीं । तेंची. पै निर्वाणीं तारक तुज ॥२॥ पडतां जडभारी संत सहाकारी । सर्वभावे हरी तेचि होती ॥३॥ म्हणे जनार्दन एकनाथा न विसवें । सोपा मार्ग एके सर्वभावे ॥४॥

१६. नको गुंतूं लटिब्या प्रपंचासी बापा । मार्ग आहे सोपा पंढरीचा ॥१॥ न लगे पुसावें आटाभाठी कांहीं । आणिके प्रवाहीं गुंतूं नको ॥२॥ भांवावल्यापरि जत झाले मूढ । विसरले दृढ विठो- वासी ॥३॥ म्हणे जनार्दन एकनाथानिकें । साधीं तूं कौतुकें हेंचीं वर्म ४

१७. देह शुद्ध करुनी भजनीं भजावें । आणिकाचे नाठवावे दोष गुण ॥१॥ साधनें समाधि नको पां उपाधी । सर्व समबुद्धि करी मन २ म्हणे जनार्दन घेई अनुताप । सांडीं पां संकल्प एकनाथा ॥३॥

१८. तीर्थ पयेंटन कासया करणें । मन शुद्ध होणें आधीं बापां ॥१॥ तीर्थां जाऊनि काय मन शुद्ध नाहीं । निवांतची पाही ठायीं बैसें ॥२॥ मन शुद्ध जालिया गृहींच देव असे । भाविकासी दिसे बैसल्या ठायीं ॥३॥ म्हणे जनार्दन हाचि बोध एकनाथा । याहुनि सर्वथा श्रेष्ठ नाहीं ॥४॥

१९. एकविध भाव सर्वांठायीं धरीं । द्वैताची ती उरी उरऊं नको ॥१॥ हाचि अनुभवं सुगम सोपारा । ययाची निर्धार तरले बहु २ ध्रुव उपमन्यु विभीषण नारद । गाई गोपवृंद सरते झाले ३ म्हणे जनार्दन एकनाथा निजखूण । विठेवरी सम वरण पाहे दृष्टी ॥४॥

२०. मुख्य ती उपासना भक्ति । ज्ञान विरक्ती तेंणें जोडे ॥१॥ हेंचि एक परमार्थ सार । आणिक विचार करूं नये ॥२॥ योग्यांग तपतां तप । न जाय संकल्प मनींचा ॥३॥ म्हणे जनार्दन एकनाथा सांविध । हृदयीं गोविंद आठवीं सदा ॥४॥

२१. आणिक या सृष्टीं साधन पै नाहीं । घेई पा लवलाहीं ताम वाचे ॥१॥ उभा दिगंबर कटीं ठेउनी कर । शोभतसे तीर चंद्रभागा

२ पुंडलीकें निज साधिलें साधन । तें तूं हृदयीं जाण धरी भावें ३
म्हणे जनार्दन एकनाथा हृदयीं । विठ्ठलमंत्र ध्यायीं सर्वकाळ ॥४॥

२२. न करीं आळस हरीविया भजनीं । तेणें तुज निर्वाणीं
खुल होय ॥१॥ नाम गाय सोपें नाम गाय सोपें । चुकतील पापें
जन्मोजन्मीं ॥२॥ ह्मणे जनार्दन एकनाथा सोपें । कळिकाळाचें
मापें रितें होय ॥३॥

२३. विधिनियेध थारा आवरीं पसारा । न जाय तूं सैरा आ-
णिके पंथा ॥१॥ पंथ सोपा जाणा पंडरी पावन । याहूनियां आन
वंद्य कोण ॥२॥ सर्वोत्तम तीर्थ देव आणि नाम । पुरती सर्व
काम विठ्ठलपायीं ॥३॥ ह्मणे जनार्दन ऐकें एकनाथा । शरण
तत्त्वतां संतां रिचे ॥४॥

२४. सुळशी वृंदावन विष्णूचें पूजन । भक्तीसी कारण मुख्य
होचि ॥१॥ सर्वाभूतीं दया भेद नोहे चित्ता । सार्धीं परमार्थ
हाचि एक ॥२॥ व्युत्पत्ति विचार न करी निर्धार । व्यर्थ बायां
भार काय करिसी ॥३॥ म्हणे जनार्दन एकविध भजन । सांगि-
तलें जाण एकनाथा ॥४॥

२५. सर्वाभूतीं भाव नको ठेजं दुज्जा । तेणें गुरुध्वजा समा-
धान ॥१॥ संतांसीं नमन आलिया अन्नदान । यापरतें कारण
आणिक नाही ॥२॥ सर्वभावे वारी पंडरीची करी । आणिक
व्यापारीं गुंतूं नको ॥३॥ ह्मणे जनार्दन धेई हाचि बोध । सांडोनी
सर्वदा द्वेष भेद ॥४॥

२६. आलिया अतिथा यावें अन्नदान । याहुनी साधन आणीक
नाहीं ॥१॥ ज्ञातीसी कारण नाही पै तत्त्वतां । असे पै भलता अन्न
यावें ॥२॥ अन्न परब्रह्म वेदांतीं विचार । सार्धीं हाची निर्धार प्रेम
तत्त्वं ३ ह्मणे जनार्दन यापरतें आणिक । नाहीं दुजें देख एकनाथा ४

२७. सागरीं वर्षला घन । वृथा जाय तें जीवन १ योगियासी
शीण तैसा । आदीं आभासा अवसानां ॥२॥ अतुभयुनी पहातां
योग । नोहे व्यंग मग काहीं ॥३॥ ह्मणे जनार्दनीं एका । योग
निकां रामनाम ॥४॥

२८. बोडक्या लाडक्या झाली भेटी । दैन्य भेलें उठाउठी ॥१॥ उभयतांवी एकचि राशी । बोडके लाडक्याची संतोषी ॥२॥ बोडका देव लाडका भक्त । उभय लोकीं त्यांची मात ॥३॥ झणे जनार्दन समरसले । एकनाथीं रंगलें हृदयामाजी ॥४॥

२९. उदयेचे तीन द्वितीयेचे तीन । अविनाश देखणें संध्या-
काळीं ॥१॥ संध्याकाळीं भावना टाकूनियां थावी । तेणेची हो
ध्यावी समाधी सुखें ॥२॥ एकएक चक्रे आकाशा एवढीं ।
त्यांमध्ये चौकडी मोतीयांची ॥३॥ मणियाची ज्योती संध्या-
काळीं घाती । तेलाविण दीप्ति पाजळिल्या ॥४॥ जनार्दन म्हणे
एकनाथा घेई । समाधी हे पायीं सद्गुरूच्या ॥५॥

३०. उदय समाधी लागो तीन वेळ । अवघा ब्रह्मांड गोल उ-
दयो होतो ॥१॥ चक्रामध्ये चक्र येती व्योमाकार । आदि मध्य हेर
ज्योती त्याची ॥२॥ द्वितीय प्रहरीं समाधि कैसी परी । गुरु पुत्रा
हारी येणें रूपें ॥३॥ प्रथम समाधी निविड सर्पाकार । त्यामध्ये आ-
कार चक्राचे ते ॥४॥ झळकती माणिक दिव्य रत्नखणी । अविनाश
देखणी निम्नयाची ॥५॥ उदयाची ज्योती द्वितीयेचा मणी । हीं दोन्ही
देखणी झाली भाषा ॥६॥ उदयाच्या तीन द्वितीयेच्या तीन । अवि-
नाश देखणें संध्याकाळीं ॥७॥ संध्याकाळीं संदेह टाकूनियां थावें ।
त्याचेनि पें ध्यावें समाधि सुख ॥८॥ एक चक्र येती आभासा ये-
व्हढी । त्यामध्ये चौकडी मोतीयांच्या ॥९॥ मानी ज्योती संध्याकाळीं
जे घानिती । ते लावण्य दीप्ति पाजळल्या ॥१०॥ झणे जनार्दन
एकनाथा घेई । सोहं याची देही समाधि सुख ॥११॥

३१. देहाची समाधी लागे तीन वेळा । आपुली जीवनकळा
शोधावी हे ॥१॥ कर्ण घालूनियां बोटे अंगळ्या नेत्रांत निकटे ।
तेणें विक्राशुनी भेटे शुभ्र घर्ण ॥२॥ तयाचें हें नाम विंब जीवदशा ।
तेणें स्वरूप दिशा भरुनी येती ॥३॥ तितक्यांमध्ये न सोडावी
समाधी । त्याचेपुढें शोधी गुरुपुत्रा ॥४॥ स्वामीनें पुसिलें कैस काय
आसलें । कैस तुज भासलें आत्मरूप ॥५॥ शिष्य म्हणे स्वामी
धरितां कान डोळे । एकाएकी उमाळे आदित्याचे ॥६॥ विकासिला

निर्मळ जैसा चंद्र दिसे। येताहे प्रकाशें आत्माराग ॥७॥ धाणे जना-
देन नव्हे. एकनाथा समाधी पहाता आळस केल्या ॥८॥

३२० शिष्य धाणे स्वामी पुढें कैसें पहावें । रिघत हे
जावें अभ्यासासी ॥१॥ स्वामी धाणे बापा समाधि घेईं आतां ।
तुझिया विकल्पता निववितों ॥२॥ अशांका जे झाली तुझी तुज
ठेली । आहीं नाहीं विचारिली समाधी तुज ॥३॥ प्रथम विकास
पहावा शुभवर्ण । त्याचे पुढें चांदणें चकचकीत ॥४॥ खद्योताचे वाणी
सूर्य तारांगण । पुढें शोध जाण घेत जावा ॥५॥ बैसावें निश्चळ
त्याचे अग्नीं डोळे । पहावें केवळ हंसु तैसे ॥६॥ त्यामध्यें रिघावें
स्वरूप पहावें । परि समाधीही जीवें सोडूं नये ॥७॥ जिवाचा हा
शिव देहाचा कुळस्वामी । तो अविनाश खाणीं प्रगटतो ॥८॥ धाणे
जनादेन त्या पोदीं रिघावें । एकनाथा पहावें आत्मरूप ॥९॥

३३. मन स्वस्थ चित्तीं निश्चळ मध्यरात्रीं । गुरुगुहाचे एकातीं
रिघावें हो ॥१॥ हंसा अंगींचा लोळा विकाशुनी कमला । त्याचे
मध्यस्थला हेरीत जावें ॥२॥ चिन्मय अविनाश प्रगटती ज्योती ।
तोची प्राणनाथ देहाचा हा ३ त्यापुढें आभारा दिसे नीलवर्ण । तेंचि
स्वरूप जाण विराटाचें ॥४॥ जे ब्रह्मांडीं असे तेंचि पिंडीं दिसे ।
बोलानाचा भास नाहीं पुढें ॥५॥ प्रथम समाधी बाहेर घ्यावी आधीं ।
तेंही स्वरूप वेधी समरसावें ॥६॥ यापुढें समाधी हुजी सांगेल
कोण । त्यासी होईल पतन निश्चयेंसी ॥७॥ म्हणजे जनादेन एकना-
थापार्था । हेंचि अरुन घेसी ओहूं सोई ॥८॥

श्रीएकनाथमहाराज.

॥ श्रीविठ्ठल ॥

श्रीएकनाथमहाराज.

भाग पहिला.

मंगलाचरण.

१. ॐ नमो सद्गुरुनिर्गुणा । पार नाही तव गुणा । वसोनी
माक्षिया रसना । हरिगुणा वर्णवी ॥१॥ हरिगुण विशाल पावन ।
वदवीं तुं कृपा करून । मी गूढमती दीन । म्हणोनी कीव भाकि-
तारों ॥२॥ तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णान मी जाण ।
एका वंदितसे चरण । राक्षुचे आदरें ॥३॥

२. नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडा-
राचें ॥१॥ करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चाल-
तसे ॥२॥ एकाजनादनीं तुमचा मी दास । येवढी ही आरा पुरवावी ३

३. परा पश्यंती मध्यमा वैखरी । नभियली खरी आदिमाया
॥१॥ वसोनिचा जिव्हे वदायें कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥
आणीक संकल्प नाही माझे मनीं । एकाजनादनीं वंदीतसे ॥३॥

४. श्रीगुरुनाथा पार नाही तव गुणीं । म्हणोनि विनवणी करी-
तारों ॥१॥ मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादर वद-
दायें ॥२॥ न कळेचि माहिमा उंच निचपणें । कृपेचें पोसणें तुमचें
जाहलें ॥३॥ एकाजनादनीं करुनी स्तवन । घातिलें तुकान
मोलेविण ॥४॥

कृष्णचरित्र-

बालक्रीडा.

कृष्णजन्म.

५. असतां बंदिशाळे । देवकी डोहळे । गर्भो घननिळें । आ-
थियला ॥१॥ गुज पुसे धतारा । आशु नेणें दुसरा । आवडी अवधारा ।
जिवा होये ॥२॥ मेळवुनी लेंकुरें । खेळ खेळावा साकारें । गोकुळीं
अवतार । गौळिया घरिं ॥३॥ वर्षतां शिळाधारीं । उचलावा महा-
गिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥ जळीं रिघ करावा । भव राषीं
नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माक्षा ॥५॥ कंसादिक वीर ।
त्यांचा करावा संहार । कीजे राज्यधर । उग्ररोना ॥६॥ एका यश
द्यावें । दैलोक्य जिंकावें । कनक पुर घरावाथें । शिशु गाजी ॥७॥
एकाजनादनीं । डोहळें संपूर्ण । पुरवी नारायण । वारानेचे ॥८॥

६. देवकी निज उदरीं । गर्भाची पाहे थोरी । तंध रावाए
अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥ अगे ह्या स्वताःसिद्ध हरी । श्यां-
प्रकाश करी । सीपणा माझारी । गर्भुं वाढे ॥२॥ आतां नवल करीं
परी । आठवा गर्भुं धरी । त्याही गर्भागाझारीं । मज भी देखें ॥३॥
दाही इंद्रियांगाझारीं । गर्भाची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय
वृत्ति ॥४॥ चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद वामोळें
गर्भुं वाढे ॥५॥ तेथें खखरूप स्थिति । सुखात्म प्रसूती । आनंद
त्रिजंगतीं । परिपूर्ण ॥६॥ एकाजनादनीं । ज्ञानगर्भुं सार । चिद्रूप
चराचर । निखळ नादे ॥७॥

७. देवकी करी चिंता । केंवी आठवा घांचे आतां । ऐसी भा-
वना भावितां । जिवां तळमळ ॥१॥ तंव न तुखतांशि पोष्ट । वेण न
ळगतां उद्धट । कृष्ण जाला प्रगट । स्वयें अधोनिथा ॥२॥ हरि
सुनीळ सावळें । बाळ निजतेजें तेजाळें । देखोनि वेरुदाळा । स्वयें
विस्तीत ॥३॥ ऐसें देखोनि श्रीकृष्णारी । मोहें आच्छाद्य जाय

त्यारी । तंव प्रकाशु तिथेसी । कैसा आवरेना ॥४॥ वेगी वसुदेवार्ते
म्हणे । तुमी गोकुळासी न्या तान्हे । एकाजनार्दने । कृपा केली ॥५॥

८. देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळक न्यावें गोकुळासी ।
घवघवीत तेजेरासी । देखे श्रीकृष्ण ॥१॥ पूर्ण प्रकाश निजतेजें ।
पाहतां न दिसे तुजें । तेंथे कैचें माझे तुझे । लपणें छपणें ॥२॥
सरसर अरजे दुरी । परब्रह्म आम्हां करी । अहं कंसाचें भय भारी ।
बाधी कवणा ॥३॥ रावेंचि पाहे लीळा । सुगुट कुंडलें वनमाळा ।
कंठीं कौस्तुभ तेजाळा । कटीं तटीं सूत्र ॥४॥ क्षुद्र घंटिका किंकि-
णी । बाहुभूषणें भूषणी । चिद्रत्नें महासणी । वीर कंकणें ॥५॥
कमळ वदन हरी । कमळ नेत्रधारी । लीला कमळें करी । झेलीतसे
॥६॥ कर कमळीं कमळा । सेवी चरण कमळा । ऐसी वसुदेव देखे
डोळां । दिव्य मूर्ति ॥७॥ लक्ष्मी डावळुनिया जाण । हृदयीं श्रीव-
त्रालोचन । द्विजपदाचें माहिमान । देखे दक्षिणभार्गी ॥८॥ शंख
नकाळु आयुधें धारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरी । समसाम्य
॥९॥ भेरे सगुण निर्गुण बाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाची
न रिधे रेखा । कृष्णपणी ॥१०॥ एका जनार्दनी खरें । निजरूप
निर्धारें । अहं कंसाचें आवरे । मिथ्या भय ॥११॥

९. देवकी वसुदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदें गर्जताहे ।
थेरी धावोनि धरी पाये । उगे राहा ॥१॥ जळो जळो हे तुमचीं
बुद्धी । सरळी संसार शुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न
करावा ॥२॥ आतां मी करूं कैसे । भ्रतारा लागलें पिसें । मज
मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥ मज मायेची बुद्धि ऐसी ।
म्यां आच्छादिलें श्रीकृष्णासी । वेगें होईन तुमची दासी । अति
वेगशीं वाळ न्यावें ॥४॥ येव हाणे नवल जालें । तुज कृष्णें प्रका-
शिलें । त्यां केवीं आच्छादिलें । कृष्णरूप ॥५॥ सरसर अरजे
मूढें । बोलरी तितुकें कुडें । कृष्णरूप वाडें कोडें । माथा कैची ॥६॥
थेरी हाणे सांडा चावटी । कोरळ्या काय सांगूं गोष्टी । गोकुळासी
उठाउटी । बाळ न्यावें माझे ॥७॥ अबो कृष्णीं थितिसी जन्म-
मरण । हेंचि तुझे मूर्खपण । कृष्णनाभें जन्ममरण । समूळ निर्दाळिलें

॥८॥ सरो बहु बोलाचा वडिवार । परि निर्धास न धरवे धीरू ।
यालागीं लेंकलं । गोकुळा न्यावें ॥९॥ तुझी न माना माझिया
बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारा आला । कृष्णनाथु
॥१०॥ आतां काय मी कलं वो । वसुदेव म्हणे नवलावो । तुझ्या
बोलाचा अभिप्रावो । तुझा तुजची न कळे ॥११॥ चोज कैसें वीण ।
ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समूळ वावो ॥१२॥
जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूखीपण तुझां दिसे । हें अंगींचें
निजरूप पिसें । न कळे तुम्हां ॥१३॥ कृष्ण निजवोधु सुंदरा ।
यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥
आतां काय मी बोळूं शब्दु । ऐसा करितां अनुवादु । बोले छुंटला
शब्दु । प्रगटला कृष्ण ॥१५॥ प्रकृति पुरुष दोन्ही । मीनलीं एक-
पणीं । एका जनार्दनीं । वंदीं मोक्ष ॥१६॥

१०. श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पार्यो स्नेहाच्या शृंखळा । का-
याकपाटीं अर्गळा । मोह ममतेच्या ॥१॥ कृष्णीं धरितां आवडी ।
स्वयें विराली स्नेहाची वेडी । मुक्तद्वार परवडी । नाहीं अर्गळा
शृंखळा ॥२॥ कृष्ण जंव नये हातां । तंवचि बंधनकथा । पावलीया
कृष्णनाथा । वंदीं मोक्ष ॥३॥ ते संधि रक्षणार्थें । विसरलीं रक्ष-
णातें । टकमकीत पहात । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥ श्रीकृष्ण अंग-
शोभा । नभस्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखतें कवण
॥५॥ अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावे
असे सांगतु । कृष्ण कडिये पाडियेला ॥६॥ अंध ते बंधन रोले ।
राखतें राखण ठेले । एका जनार्दनीं केले । निख मुक्त ॥७॥

११. तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पूर्ण ।
चडे स्वानंद जीवन । चरण वंदनार्थ ॥१॥ वसुदेव ह्याणे कटकटा ।
यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहें मार्ग न दिसे
॥२॥ कृष्ण असतां हातीं । मोहें पडली भ्रांती । मोहाचिये जाती ।
देव नाठवे वा ॥३॥ मैळी मुकी वेताळ । मारको मेसको वेताळ ।
आजी कृष्ण राखा सकळ । तुझी कुलदेवतानो ॥४॥ अगा वनींच्या
वाघोवा । पावटेकीच्या नागोवा । तुझी माझिया कान्होवा । जीवें

अतन करा ॥५॥ हातींचा कृष्ण विसरून । देव देवता होती दीन ।
मोह ममतेचें महिमान । देवा ऐसे आहे ॥६॥ मोहें कृष्णाची
आवडी । तेथें न पडे शोक सांकडी । एका जनार्दनी पावले पर
थडी । यमुनेच्या ॥७॥

१२. गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त ।
तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥ तंव तुटली जडली बेडी ।
कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥
श्रीकृष्ण सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन
वाउगें । उठी मरण भयें ॥३॥ कंस पुसे लघलाह्या । काय प्रसवली
तुझी जाया । झणोनी आणिली योग माया । वसुदेवें ॥४॥ वेगें
देवकी झणे । कंस पुसेल जेव्हां तान्हे । तेव्हां तुवां देणें । हे तथा
हातीं ॥५॥ ते देतां देवकीजवळी । गर्जे ब्रह्मांड किंकळी । टाहो
फुटली आरोळी । दैत्यनिधीची ॥६॥ तेणें दचकले दुर्धर । काम-
कोधादि असुर । कंस पावला सत्वर । धरावयासी ॥७॥ वेगीं
आठवा आणवी । तंव हातां आली आठवी । कंस दचकला दुर्धर
जीवी । नोहे जालेची विपरीत ॥८॥ आठवा न दिसे डोळां ।
आठवी पडली गळां । कर्म न सोडी कपाळा । आलें मरण मज
॥९॥ परासी मारितां जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे
आपण । कृष्ण भय करी ॥१०॥ आठवी उपडितां तांतडी । तंव
ते ब्रह्मांड कडाडी । हातांतून निष्टली हडबडी । कंस भयाभीत
॥११॥ तंव ते गर्जली अंबरी । पैल गोकुळीं वाढे हरी । तुज सगट
वोहरी । करील दैत्य कुळाची ॥१२॥ वधितां देवकीचीं बालें ।
माझे पाप मज फळलें । माझे निजकर्म वळें । आलें मरण मज ॥१३॥
भय संचलें गाढें । तेणें पाऊल न चले पुढें । पाहतां गोकुळाकडे ।
मूर्च्छित कंस वा ॥१४॥ आसनीं भोजनीं शयनीं । भयें कृष्ण देखे
नयनीं । थोर भेदरा मनीं । जनीं वनीं हरी देखे ॥१५॥ कृष्ण
भयाचें मथित । कंसपणा विसरे चित्त । एका जनार्दनी भक्त ।
भयें जीवन्मुक्त ॥१६॥

१३. गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदा-

च्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥ श्रावण वद्य अष्टमीसी ।
रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटली
॥२॥ आनंद न समाये त्रिभुवनी । धावताती त्या गौळणी । बाण
भरुनी नंदराणी । सद्नाप्रति ॥३॥ एका जनादनीं अकळ । नकळे
ज्याचें लाघव राकळ । तया ह्मणती बाळ । जो जो म्हणोनी
हालविती ॥४॥

१४. एक धांयुनि सांगती । अहो नंदराया ह्मणती । पुत्रसुख
प्राप्ती । मुख पहा चला ॥१॥ सर्वे घेउनी ब्राह्मण । पहावया पुत्र
वदन । धांयुनियां सर्व जन । पहावयायेती ॥२॥ बाळ गुंदर राजी-
वनयन । सुहास्यवदन घनशामवर्ण । पाहूनियां धालें मग । सक-
ळिकांचें तटस्थ ॥३॥ पाहूनि परब्रह्म सांठळा । वेधलें मग तगाळ-
नीळा । एकाजनादनीं पहातां डोळां । वेधें वेधिले राकळ ॥४॥

१५. वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी
ह्मशी सकळ । तयां कृष्णाचें ध्यान ॥१॥ नाठवे तुजें भनीं कांहीं ।
कृष्णावांचूनी आन नाहीं । पदार्थ मात्र सर्वही । कृष्णातें देखती
॥२॥ करितां संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधें वे-
धल्या कृष्णछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥ एका जनादनीं छंद ।
हृदयीं तया गोविंद । नाहीं विधि आणि निषेध । कृष्णावांचूनि तुसरा ४

१६. गोकुळींच्या जनां ध्यान । वाचे ह्मणती कृष्णकृष्ण ।
जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥ ध्यानीं ध्याती कृष्णा ।
आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषय ध्याना । सर्व देखती
कृष्ण ॥२॥ घेतां देतां वदनीं कृष्ण । आन नाहीं कांहीं मन ।
बाचा वाच्य वाचक कृष्ण । जीवेंभावे सर्वदा ॥३॥ कृष्णरूपीं वे-
धली वृत्ती । नाहीं देहाची पालट स्थिती । एका जनादनीं देखती ।
जागृतीं स्वप्नीं कृष्णातें ॥४॥

१७. कपटें पथपानासी । मोहें मोहन राशी । विषय विष
स्तानासी । देवों आली ॥१॥ तंव तो साधध निजगुखीं । जिवासा-
हित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥ स्वरूपीं
घडोघडीं । ह्मणे बापा सोडीं । कृष्णमुखीं कुडीं । सरती झाली बा

॥३॥ योगियां न कळे चित्ती । सिद्धा दुर्लभ प्राप्ती । अंतीं कृष्णमूर्ति
हृदयावरी वा ॥४॥ पाजूं आली विष । तिथेसी परमसुख । कृष्ण-
भजनीं दुःख । कवणा नाही वा ॥५॥ भक्ता परम प्राप्ती । द्वेषियां
तेचि गती । एका जनादनीं प्रीति । वैरियां चान्ही मुक्ती वा ॥६॥

१८. तिज पैजा समरसें । गोकुळा आली द्वेषे । कृष्णसुखीं विषे ।
निर्विष जाली ॥१॥ सोडीं सोडीं वा कान्हा । आकंदे पूतना ।
मागुती जनार्दना । मी नये येथें ॥२॥ कृष्ण स्वानंदाचा कंदु ।
कंसासी विरोधु । विषय विषा पाजूं । पूतना आली ॥३॥ मी ह्मणें
बाळ तान्हे । त्वां शोषिलें जिवें प्रागें । मागुतें येणें जाणें । खुंटलें
बापा ॥४॥ ऐसा कैसारे होसी । मी तुझीरे माउशी । परतोनि गोकु-
ळासी । मी नये बापा ॥५॥ ऐसा कैसा वाळा । माझ्या शोखिल्या
जिवन कळा । यशोदा वेल्हाळा । वांचली कैसी वा ॥६॥ एकाजना-
दनीं । द्वेषाच्या भावना । सायुज्य सदना । अरि बर्ग ॥७॥

१९. अहं नृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोह ममतेची
राहाटोळी । भवंडीतुसे ॥१॥ रज उधळलें तेंगें बळें । झाकोळले
बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसि हो ॥२॥
श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणें । न दिसे रजोगुणें ।
माये काय करूं वो ॥३॥ कैसें निबीड दाटलें रज । मीचि न देखें
मज । तेथें कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥ तळमाळिताहे
मन । गेलें हातांचें निधान । संतां सोय सविन्न । बाध्रीना वा ॥५॥
बाळ सांवळें देखोनियां दिठीं । आला धांवोनि उठाउठी । कृष्णें
घातली मिठी । अद्वैतपणें ॥६॥ वेगें नेला गगनावरी । कृष्णची
गगनभरी । यावया जावया तिल भरी । दावो नाहीं वा ॥७॥ ज-
डला कृष्ण अंगीं । कृष्णचि जाला वेगीं । द्वैतभाव भंगीं । गेला त्याचा
॥८॥ संकल्प विकल्प पांख । उपडिले दोन्ही देख । येणें जाणें
निःशेष । खुंटलें त्याचें ॥९॥ कृष्ण करणी हें दुर्घट । आली भुल-
विली वाट । जिवनीं जेवि मीठ । विरोनि जाय १० नृणावर्ता आवर्तु ।
भवंडी कृष्णनाथु । करणें देहा घातु । कवनी ठेला ॥११॥ पहातां
वेदविधी । द्वैत दुष्टबुद्धि । एका जनार्दनीं बैसाविला निजपदीं ॥१२॥

२०. गोकुळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पृतना
 शोषीयेली ॥१॥ जन्मला वोखट घालू आला विट । पिठें महाभळ
 भट पिटविला ॥२॥ वारा वाजे थोर सुटला आवर्तु । कृष्णें तृणा-
 वर्तु मर्दियेला ॥३॥ पाय हाणोनीयां मोडिला शकटु । कृष्ण अलगद्द
 देवकीचा ॥४॥ श्रुतिका खादली वारितां पै देश । उदरीं तिन्ही
 लोक दाखविले ॥५॥ दहि दूध चोरी आली ना मुरारी । माया दावें
 वरी बांधीतसे ॥६॥ गज लक्ष गोव न पुरती उदरा । माया दामो-
 दरा बांधीतसे ॥७॥ दावा दामोदर बांधिला मायेनें । विमलाजून
 दोन्ही उद्धरिले ॥८॥ वतराचेनि रूपें आला पै असुर । झाडीं वतरा
 सुर शोडियेला ॥९॥ ध्यानस्थाचे परी बैरालासे तारीं । बका दोन्ही
 चिरी केल्या कृष्णें १० चेंडुवाचेभिसें नाथिला काळिया । कणीरंगीं
 कान्हया नृत्य करी ॥११॥ इंद्रा मान हरी गोवर्जन करी ।
 धरोनि श्रीहरी व्रज राखे ॥१२॥ ताडफळासाडीं घेसुक उठिला ।
 कृष्णें निवटिला क्षणमात्रें ॥१३॥ वणवा गिळिला राखिले गोपाळ ।
 संतोपें सकळ नाचताती ॥१४॥ गोपाळ वासुरें अधासुर गिळी ।
 कृष्णें दोन्ही केळीं पहिल्या ऐसीं ॥१५॥ वत्स वत्सपाळ नेले सत्य
 लोकां । अवधीं कृष्ण देखा होळनि ठेला ॥१६॥ बळितां गोधनें
 गोपाळार्शी खेळे । पाहतां निवती डोळे गोपिकांचे ॥१७॥ शरदतु
 शोभा शोभली रजनी । कृष्ण वृंदावनीं वेणुवाहे ॥१८॥ वेणुनादध्वनीं
 वेधिल्या कामिनी । कृष्णदीपें हरिणी दीपियेल्या ॥१९॥ गो-
 पीप्रती गोपी कृष्ण एक एक । राहस घटीं अर्कुं नरोगि दिसे ।
 ॥२०॥ वेणुनाद ध्वनी वेधल्या गोपिका । रंगीं त्या नाथिवा
 नाचविल्या ॥२१॥ अरिष्टा अरिष्ट झाला कृष्णनाथु । केशि-
 या आघातु केला तेणें ॥२२॥ गोकुळीं दैत्यांसी केला आड-
 दरा । थोर कंसासुरा धाक पडे ॥२३॥ गोकुळा अक्षूर पाठविला
 रागें । झणे आणि वेगें रामकृष्णा ॥२४॥ भाग्य भाव माझा कंरा-
 चिया काजा । वैकुंठींचा राजा देखेन आजी ॥२५॥ गाईवेरें खर
 विष्णुपदांकित । पृथ्वी शोभत अक्षूर देखे ॥२६॥ ध्वजवज्रांकुशा
 कुकुमांकित पदें । अक्षूर आनंदें डोलतसे ॥२७॥ तृणतस्वरां

घाली लोटांगण । पुढती कृष्णचरण कै देखेन ॥२८॥ पावला गोकुळा
 तंव वैकुंठ थोकडे । व्रज तेंगें पाडें कृष्ण मुखें ॥२९॥ देखोनिया
 कृष्ण विसरला आपणा । अकूर श्रीकृष्ण चरणीं लोळे ॥३०॥ जाणे-
 नी त्याचा भावो वेगीं निचे देवो । चला मथुरा पाहों आर्जा आम्ही
 ॥३१॥ व्रजाच्या अंगना करिताती रुदना । मागुता कै कान्हा
 देखों आतां ॥३२॥ रथारूढ हरि पाहाती नरनारी । यमुना
 परतीरीं उतरले ॥३३॥ माहनी रजक घेतलीं लुगडीं । गोपाळ
 आवडीं शृंगारिले ॥३४॥ पाटाउ परिकर नेसले पितांबर । कासे
 मनोहर नाना भेजु ॥३५॥ अकूरें जाउती कंसा जाणविलें । मधु-
 रेसी आले रामकृष्ण ॥३६॥ ऐसें ऐकोनी कंस दचकला मनीं ।
 सर्व रूप नयनीं कृष्ण देखे ॥३७॥ चंदन कचोळा भेटली कुब्जा ।
 वैकुंठीचा राजा चर्चियेला ॥३८॥ कुब्जा ह्मणे हरी चला माझे घरीं ।
 सुमनेही वरी शृंगारिलीं ॥३९॥ हातीं धरोनी वरी ते केली साजिरी ।
 कंस भेटोवरी येईन घरां ॥४०॥ माळिये सुमनें शृंगारिला हरी ।
 वैकुंठ पायरी केली तथा ॥४१॥ मुक्त मुमुक्षु विषयी हे लोक ।
 पाहाती कौतुक कृष्णलाला ॥४२॥ मथुरे चोहाटाचा चालिला
 राजवाटा । ठाकिला दारवंटा धनुर्त्याग ॥४३॥ तेथें अति-
 वळें कुवलय उन्मत्तु । पेली महावतु कृष्णावरी ॥४४॥
 स्यासी हाणेनिया लात उपाडिले दोन्ही दांत । घां
 महाघात मुक्त केलें ॥४५॥ यागांनिं कोवड ते केलें हुखंड
 वळोते प्रवंड रामकृष्ण ॥४६॥ घेऊनि गजदंत पावले त्वरित
 सारिले असित वीर कृष्णें ॥४७॥ न धरत पै वेगीं आला मळरंगीं ।
 कंस तो तवकीं चाकाटला ॥४८॥ माल मळखडा करीतसे रगडा ।
 कृष्ण तो निधडा एकपर्णें ॥४९॥ मुष्टीक चापूर घायें केला घातु ।
 कोपला अनंतु कंस पाहे ॥५०॥ चापूर मुष्टीक हातें निवटिले । दैत्य
 धुमसिले अनुक्रमें ॥५१॥ रणीं रण रगडा अशुद्धाचा सडा । कृष्ण
 कंसा कडा उठावला ॥५२॥ न लगतां घायें धाकें सांडी देहो ।
 मथुरे केला रावो उग्रसेन ॥५३॥ सोडिलीं पितरें तोडिलीं बंधनें ।
 एकाजनादनें मुक्त केलीं ॥५४॥

चोरीकर्म.

२१. सांवळें सानुलें ह्याणती तान्हुलें । खेळे तें वहिलें घुंदावनीं
॥१॥ नागर गोमटें शोभे गोपवेधें । नाचत सोरसें गोपाळारी ॥२॥
एका जनार्दनीं रूपारी वेगळें । अहंसोहमा न कळे रूप गुण ॥३॥

२२. भक्तासी खान न धरीच मान । खाय भाजीपाण भाधि-
काचें ॥१॥ उच्छिष्टाची आस धरुनीयां जीवां । गोकुळीं तें दावी
चोख सार्व ॥२॥ खेळे विठी दांडू हमामा हुंवरी । वाजवी मोहरी
सवंगडियांसी ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । ह्याणोनी शिट्टा
उभा असे ॥४॥

२३. वेदादिक श्रमले न कळे जया पार । शाळारी निर्धार न
कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी नंदाचिया धरीं । वीठे नागापरी गोपि-
कांसी ॥२॥ चोरावया निधे गोपिकांचें लोणी । सौंगडे भिलोनी एक-
सरें ३ एका जनार्दनीं खेळतरो खेळ । न कळे अकळ आगमनिगमां ४

२४. मेळवोनी मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्ण
॥१॥ पाळती पहाती एका जाणवित्ती । सवें जाउनी खाती धुई-
दुधा ॥२॥ सांडित्ती फोडित्ती भाजन ताकाचें । कवळ भवनीताये
खेलिताती ॥३॥ एका जनार्दनीं नाटकी तो शेळ । न कळे अकळ
वेदशास्त्रां ॥४॥

२५. पाळतोनी जाती घरासी तारकाळ । खेळतो अकळ सार्व
त्याचा ॥१॥ गोपाळ सवंगडे मेळवोनि मेळा । मध्ये तो सांवळा
लोणी खाये ॥२॥ निजलियाच्या मुखा माखित्ती नवनीत । नवल
विपरीत खेळताती ॥३॥ न कळे लाघव करी ऐशी चोरी । एका
जनार्दनीं हरी गोकुळांत ॥४॥

२६. मेळवोनी मेळा गोपाळांचा हरी । निधे करावया चोरी
गोरसाची ॥१॥ धाकुले सवंगडे घेऊनि आपण । चालती रामकृष्ण
चोरावया ॥२॥ ठेवियेळें लोणी काडित्ती बाहेरी । खाती निरंतरीं
सवंगडी ३ एका जनार्दनीं तयाचें कौतुक । न पडे ठाऊकें अद्यादिकां ४

२७. ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळीं श्रीपती
लोणी चोरी ॥१॥ कवाड तें जेंस आहे तैसापरी । येतो जातो हरी

न कळेचि ॥२॥ पाळती पहातां ब्रह्मांड सकळ । तथाचा प्रतिपाळ करीतसे ॥३॥ एका जनार्दनी चोरीचें तें मीस । हरित सारांश नवनीत ४

२८. मिळती गौळणी दारवटां बैसती । धरूं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥ येतो जातो हे न कळे त्याची माव । वाउगीच हांब धरिताती ॥२॥ पांच सात बारा होऊनियां गोळा । बैसती सकळां टकमक ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तथा । योगी ध्याती जया अहर्निशी ॥४॥

२९. अहर्निशी योगी साधती साधन । तयांसी महिमान न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळीं गोवळियांसी ॥२॥ एका जनार्दनी न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनी जनीं ॥३॥

३०. न सांपडे हातीं वाउगी तळमळ । ह्मणोनी विव्हळ गोपी होती ॥१॥ बैसती समस्ता धरूं ह्मणोनी हांबे । तंच तो नेणवे हानालागीं ॥२॥ समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणवेचि खरें येतो जातो ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तथा । बोभाट ती बायां वाउगाची ॥४॥

३१. वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरूं शके ॥१॥ प्रेमावीण कोणहां न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥ एका जनार्दनी गोपिकांसी शीण । ह्मणोनी त्रिंदान करीतसे ॥३॥

३२. नवल ती कळा दाची गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥ धाऊले सवंगडे ठेवुनी वाहेरी । प्रवेशे भीतरें आपणची ॥२॥ द्वार झाकोनियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥ एका जनार्दनी धांवुनी धरिती । नवल ते शीती करीतसे ॥४॥

३३. गोपी धांवुनीयां धरिती तथातें । उगा पाहे बहुते न बोले काहीं ॥१॥ करती गलबला मिळती सकळा । बोलती अबला वाईट तें ॥२॥ कारे चोरा आतां कैसा सांपडलासी । ह्मणोनि हातासी धरियेलें ॥३॥ बोढोनीयां नेती यशोदे जवळी । आहे

वनमाळी कडेवरी ॥४॥ एका जनार्दनीं यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागे ॥५॥

३४. घरोघरीं कृष्ण धरिला बोभाटा । घेउती येती धोटा रा-
जह्वारा ॥१॥ पाहती तों उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी
दिसताती ॥२॥ गोपिका थांवती घेउनीयां कृष्ण । नकळे विंदान
कांहीं केल्या ॥३॥ घेउनीयां येती तटस्थ पाहती । विस्मित
ल्या होती आपुले मनीं ॥४॥ एका जनार्दनीं दावीत लाघव । न
कळेची माव ब्रह्मादिकां ॥५॥

३५. मिळाल्या गोपिका यशोदे जवळा । तटस्थ सकळा पाह-
ताती ॥१॥ यशोमतीं ह्मणे आलेती कासया । घाउगें तें वांयां
बोलताती ॥२॥ एका जनार्दनीं बोलण्याचीं मात । छुटली नि-
वांत राहिल्या त्या ॥३॥

३६. आपुलीया घरां जाती मूकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं
कांहीं ॥१॥ परस्परें बोल बोलती अबळा । कैशी नवल कळा दोखि-
यली ॥२॥ धरुनियां करीं जाती तेथवरी । उभा असे हरि जवळीच
॥३॥ एका जनार्दनीं न कळे लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजी ४

३७. आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण
करीं ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न संपडे कांहीं । तया गोपिकाही
धरूं ह्मणती ॥२॥ धरितां न धरवे लागली तळमळ । वाउगा
कोलहाळ करिती वांयां ॥३॥ एकाजनार्दनीं शुद्ध भक्तीविण । न
पवे नारायण कवणा हातीं ॥४॥

३८. अभाविकांसी तो जवळीचा दूरी । दुरीचा जवळी हरि
भाविकांसी ॥१॥ ह्मणोनि अभावं ठकती गोपिका । त्या यदुनायका
न धरती ॥२॥ वाउगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासैं सायास
शिणताती ॥३॥ एकाजनार्दनीं शीण गोपिकांसी । तेणें हृषी-
केशी हांसतसे ॥४॥

३९. न कळती भावेविण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची
॥१॥ बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशा गोपी तत्त्वतां शिण-
ताती ॥२॥ एकाजनार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरीचें ३

४०. भाविका त्या गोपी येतो काकुलती । तुमचेनि विश्रंती
मजलागीं ॥१॥ मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋणः
फेडावया ॥२॥ दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहाणे तयासीं
न संपडे ३ एकाजनार्दनी भाविकांवाचुन । प्राप्त नोहे जाण देव तया ४

४१. भोळे ते साबडे गोपिकाते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥
यहमुखी तोंड करी जो वांकुडें । तो गोपिकांचें रोकडें लोणी खाये ॥२॥
घरां नेऊनियां घालितीं भोजन । पंचामृत जाण जेवविती ॥३॥
एकाजनार्दनी व्यापक तो हरी । गोकुळामाझारीं खेळ खेळे ॥४॥

४२. खेळतसे खेळ सर्वगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवि-
तसे ॥१॥ जयाचिये चित्तीं जे कांहीं वासना । तेचि नारायणा
पुरवणें ॥२॥ जया जैसा हेत पुरवी तयांचा । विकला काया वाचा
भाविकांचा ॥३॥ एकाजनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावे जग-
जेठी वनोवनीं ॥४॥

रासक्रीडा.

४३. वनामाजी नेती गोपिका तयांसी । रासक्रीडा खेळावया-
सी एकांतीं ॥१॥ जैसा जया चित्तीं हेत आहे मनीं । तैसा चक्र-
पाणी खेळतसे ॥२॥ जया जैसा भाव तैसा पुरवणें । ह्मणोनि
नारायणें अवतार ॥३॥ एकाजनार्दनीं घेउनी अवतार । भक्तांचें
अंतर जैसें तैसें ॥४॥

४४. जैसा केला तैसा होय आपेभाप । संकल्प विकल्प न
धरी कांहीं ॥१॥ न ह्मणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील
न पाहेची ॥२॥ उच्छिष्ट तें प्रिय गौळियांचें खाये । हमामा हुंबरी ।
घायें नाचतसे ॥३॥ एकाजनार्दनीं सांडोनीयां थोरपण । खेळ-
तांही न्यून न बोले कांहीं ॥४॥

४५. गोपिका त्या बोल बोलती आवडी । ऐकताती गडी सभोवते
॥१॥ सभोवते तयां न कळेचि खूण । पहाती विंदान श्रीहरीचें ॥२॥
गोपिका कामातुर त्या मनीं । जाणोनी चक्रपाणी रास खेळे ॥३॥
षण्मास खेळ खेळती अबळा । एकाजनार्दनीं कळा न कळे कोण्हा ॥४॥

४६. रासक्रीडा खेळ खेळोनियां श्रीहरी । येती परोपरी गोकु-

ळासी ॥१॥ न कळेची कवणा कैरों हें विद्वान । वेदादिकां गौन
पडिलेसे ॥२॥ तें काय कळे आणिकां जीवारी । ऋषी मुनी तापरी
धुंडिताती ३ एकाजनाईनीं एसा खेळे खेळा । परब्रह्म पुतळा नंदाघरीं ४
४७. रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णीं लाचावल्या
आन न रिघे मनीं ॥१॥ जें जें दृष्टी दिसे तें तें कृष्ण भारो । गोपि-
का समरसें निख बोधु ॥२॥ आसनीं शयनीं भोजनीं गगनागमनीं ।
सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥ एकाजनाईनीं व्यभिचार
परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडी ॥४॥

४८. कृष्ण देखतांचि गेलें ज्ञान । शेखां बुडाविलें महिमान ॥१॥
भली नव्हे हे कृष्ण गती । सखे पळविले सांगाती ॥२॥ मायेचा
करविला बंधु । शम दमादि पळविले बंधु ॥३॥ प्रथा दृश्य आदि
दर्शन । तिन्ही सांडिले पुरून ॥४॥ ब्रह्माहमसि शुद्ध जाण ।
तेथील शून्य केला अभिमान ॥५॥ एकाजनाईनाची प्राप्ति ।
ज्ञान अज्ञान हारपती ॥६॥

४९. ज्याच्या दुरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं सदा
जया ध्याती । सहा चार आठरा जया वर्णती । राहस्यगुखा न कळे
जयाची गती ॥१॥ तो हा नंद नंदसु यशोदेचा तान्हा । राधगडे
गोपाळ म्हणती कान्हा । परा पश्यति मध्यमा वैखरी नातुडे जाणा ।
वेडावले जयासाठीं रिघाले साधना ॥२॥ अष्टांग साधन साधितां
आटी । नोहे नोहे मुनिजनां ज्याची भेटी । एकाजनाईनीं हातीं
धेऊनि काठी । गोधनें चारी आवडी जगजेठी ॥३॥

राधाविलास.

५०. एके दिनीं प्रीतिःकाळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनी-
यां उदय मेळीं । सूर्यविष ॥१॥ देईं देईं मज तें आई । रडत बैरा-
ला हो बाई । काय रांगों हो सई । या बाळातें ॥२॥ गांडिलें विद्वान ।
न कळे कोणा महिमान । रडतां राहिना पूर्ण । तां देखे राधिका ॥३॥
राधा हाणे कृष्णासी । कारे चोरा रडतोररी । येस हाणे गोळा वे-
मजसी । मग भी न रडें ॥४॥ उचलोनी काखेसीं घेतिला । तंघ तो
रडतां राहिला । यशोदा हाणे राधिकेला । नेईं घरा कृष्णातें ॥५॥

घेउनीयां झडकरी । घरा आली सत्वरीं । सुमनाचे शेजेवरी । पडू-
डविलें कृष्णा ॥६॥ घरीं देखोनी एकांत । चुंबन देउनी बोले मात ।
आसरी धाकूटा बहुत । नचले कांहीं ॥७॥ तंव बोले वनमाळी ।
थोर होतो हेचि वेळीं । डोळे झांकी तूं वेल्हाळी । दावी विंदान
८ नेहा झांकितां ते क्षणीं । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षीं मोक्ष-
दानी । देखे राधिका ९ धाउनी घातलीसे मिठी । हरुष न समाये पोटीं ।
शयन सुखें गोष्टी । करी कृष्णासी ॥१०॥ असतां सुखें एकांतासी
भ्रतार आला ते समयासी । उभा राहूनि द्वारासी । हांक मारी ॥११॥
ऐकतां भ्रताराचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्णाचे
चरण । सान होई ॥१२॥ कृष्ण बोले हास्य मुखें । मंत्र विसरलों
या सुखें । आतां होणार तें सुखें । होवो यावरी ॥१३॥ भक्ताचे
मानसाचा चोर । पाहूनियां तो विचार । पूर्ववत साचार । होऊनि
रडे ॥१४॥ दहींभात कालवुनी । ठेविला पुढें आणुनी । बोले आन-
यासी प्रती वचनीं । क्षणभरी बैसा ॥१५॥ जेवितसे कृष्णनाथ ।
क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐसी मात । निवांत बैसे ॥१६॥
मग द्वार उधडिलें । राया कृष्णातें देखिलें । मन तें मोहिलें ।
आनयाचें ॥१७॥ आनया बोले राधिकेसी । गृहीं न गमे तुजसी ।
क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥ तुमची आज्ञा प्रमाण । ह्याणोनि
वांदिले चरण । एका जनार्दनीं समाधान । पावले दोधे ॥१९॥

५१. एके दिवशीं शारंगपाणी । खळत असतां राजभुवनीं ।
तेव्हां देखिली नयनीं । गौळणी तें राधिका ॥१॥ मीस करुनि
पाणीयाचें । राधा आली तेथे साचें । मुख पहावया कृष्णाचें ।
आवड मोठी ॥२॥ देव उचलोनी घेतला । चुंबन देउनी आलंगिला ।
सुख संतोष जाहला । राधेलांगीं ॥३॥ यशोदा हाणे राधिकेसी ।
क्षणभरी नेईये कृष्णारी । कडे घेउनी वेगेंची । आणिला घरा
॥४॥ हृदयमंचकीं बैसविला । एकांत समय देखिला । हळूच म्हणे
कृष्णाला । लहान आसरी ॥५॥ कृष्ण म्हणे राधिकेसी । मंत्र
आष्टे मजपारशीं । थोर होतो निक्षयेंशी । पाहेंपा आतां ॥६॥
वैकुण्ठीचा मनमोहन । सर्व जगाचें जीवन । एका जनार्दनीं विंदान ।
लाघव दावी ॥७॥

५२. हर्ष न माये अंबरीं । येउनीयां झडकरी । द्वार उघडी
निर्भरी । आनंदमय ॥१॥ वृद्धा येउनीयां पाहे । उचलेनी लवलाहे ।
सुख बुंबिलें तें पाहे । कृष्णाचें देखा ॥२॥ मोहिलें वृद्धेचें मन ।
नाठवे आपपर जाण । लाघवी तो नारायण । करुनीयां अकर्ता
॥३॥ दोहीं करे उचलिला । राधिकेजवळीं तो दिला । ह्मणे राधेसी
ते वेळां । यासी नित्य आणीं ॥४॥ तुज न गमे एकटी । आणीत
जाईं जगजेठी । एकाजनादनाचे भेटीं । सुरे कांहीं विकल्प ॥५॥

५३. निमासुर वदन । शंख चक्रांकित भूषण । शोभतसे राजी-
वनयन । राधे जवळी ॥१॥ नवल मांडिलें विंदान । वेदां न कले
माहिमानं । वेडावलीं दरशनं । न कळे तयां ॥२॥ रत्नजडित पर्य-
कीं । पळुडले हर्ष सुखीं । नवल जाहलें तें ऐकीं । सासु आली घरीं
॥३॥ वृद्धा ह्मणे राधेसी । द्वार उघड वेगेंशीं । गुह्य गोष्टी बोलसी ।
कवणाशीं आंत ॥४॥ राधा ह्मणे मामिसे । गृहामध्ये कृष्ण असे ।
मज गमावया सरिसें । आणिला घरीं ॥५॥ क्षणभरी स्थिर रहा ।
भरले पायीं आंत न या । भोजन जाहलीया । उघडितें द्वार ॥६॥
ह्मणे कृष्णा आतां कैसें । द्वारीं वृद्धा बैसलीसे । लज्जा जात अना-
यासें । उभयतांची ॥७॥ कृष्ण ह्मणे राधेसी । मंत्र नाठवे मजसी ।
काय उपाय गोष्टीसी । सांगें तूं मज ॥८॥ नेणों कैशीं पडली भुली ।
मंत्र चळला या वेळीं । ऐकोनी राधा घाबरली । दीन वदन ॥९॥
करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा । माझी होईल
आपदा । जगामाजीं ॥१०॥ भक्तवत्सल मनमोहन । शरण एकाज-
नादैन । ऐकोनी राधेचें वचन । सात जाहला ॥११॥

श्रीकृष्ण आळ.

५४. निळी कांच भूमी खेले वनमाळी । पाहिलें प्रतिविंब
कृष्ण तया न्याहाळी ॥१॥ रडूं घेतिलें रडूं घेतिलें । समजावी
यशोदा परी रडूं घेतिलें ॥२॥ दे.मज खेळावया भातु । आन
तको कांहीं दुजा छंद मनु ॥३॥ एकाजनादनीं देव छंद धरी गा ।
समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥

५५. शुद्ध स्फटिके आपुलें रूप देखे । कृष्ण तेणें हारखें डो.

लतसे ॥१॥ देहविदेहा आलिंगन स्वानंदें लुंबन । तये संधीं मन
हारपत ॥२॥ स्वस्वरूपीं भेटी थोर उल्हास पोटी । उन्मळीत
दृष्टी निजरूप पाहे ॥३॥ हें जाणोनी माया धांवे लवलाह्या । उच-
लोनी कान्हया हृदय दावी ॥४॥ माझे रूप मज देई घालितो
लोकणी । जननी नानागुणीं बुझावीत ॥५॥ साया मोहें गुणाचें
खेळणें । येंथें कृष्ण ह्मणे जीवेंभावें ॥६॥ देह घटावाहेरी न वचें
मी मुरारी । श्रद्धा उष्ण भरी तावितसे ॥७॥ विषय पंचधारा दे-
ईन वा साकर । नाथिली करकर कां करिसी ॥८॥ घेई स्तन-
पान बोरसु इंद्रियां गोरसु । मायेसी उदासु रसू नको ॥९॥
इच्छा गाउलीची साय सावकाश खाय । गोगोरसाची माय
मज चाड नाही ॥१०॥ तो तंव ठाईच्या ठाई म्यां तंव
कांहीं नेलें नाही । निजरूप पाही जैसे तैसे ॥११॥ तुझी
पडलीया पडसाई असताचि जालें नाही । नास्तिक तेचि डोई सबळ
जाले १२ तुझीया सांगातें करणें आणि भूतें । अहंकारें थितें चोरुनि
नेलीं ॥१३॥ दुजेपणें पहातां धरितां नये हातां । निजरूप तत्त्वतां
काढोनि देई ॥१४॥ होसी चक्रचाळ घालिसी आळ । बाळलीळा
खेळ निर्वाणीचा ॥१५॥ मज मायेवेगळां नवचे वा गोपाळा । आप-
रूपीं खेळा खेळू नको ॥१६॥ नेणों कैशी आवडी माया म्हणसी
कुधी । भली नव्हे खोडी तान्हुलिया ॥१७॥ हें नायके उत्तर ह्मणे
परती सर । निजरूपीं साचार दावीं मज ॥१८॥ यापरी कान्हया
स्वरूपीं थाया । बुझावितां माया वेढोनि गेली ॥१९॥ आपुलीया
स्वप्नभा आपण पावे शोभा । सबाह्य कृष्ण उभा एकपणें ॥२०॥
माया मोहकता गुणाची वार्ता । कृष्ण कृष्णपणीं तत्त्वतां एकवेंधि
॥२१॥ एकाजनार्दनीं निर्जां निज मिळणी । सगुणीं निर्गुणें
कृष्ण एक ॥२२॥

नंदास विश्वरूपदर्शन.

५६. एके दिनीं नवल जालें । एकावें भावें वदिलें ॥१॥ घरीं
असतां श्रीकृष्ण । योगीयाचें निजध्यान ॥२॥ नंद पूजेसी बैसला ।
देव जवळी बोलाविला ॥३॥ शालीग्राम देखोनी । सुखांत घाली
चक्रपाणी ॥४॥ नंद पाहे भोंवतालें । एका जनार्दनीं बोले ॥५॥

५७. ह्मणे कृष्णराया झालीग्राम देई । येथ लवलाही वदन
पसरी ॥१॥ नवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तारकाळें
मुखामाजी ॥२॥ स्वर्गाचे देव मुखामाजी विराती । शुक्ला चित्तयुक्ती
नंदराव ३ एका जनार्दनी नाठवे भावना । नंद आपणा विरारला ४

५८. घालुनी माया ह्मणे नंदराया । भजे यादवराया काया-
वाचा ॥१॥ संसारसुख भोगाल चिरकाल । परब्रह्म निर्मळ तथा भजे
॥२॥ नंद ह्मणे देव दूर आहे वाया । आझासी तो रोपा कैरा होये
॥३॥ ऐकतां चि-वचन काय करी नारायण । प्रगटरूप जाण दाख-
विलें ॥४॥ शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं । सुगूढ मस्ताकीं शोभा-
यमान ॥५॥ ऐसा पाहतां हरी आनंद पैं झाला । एकाजनार्दनी
भेटला जिवेंभावे ॥६॥

गौळणी.

५९. ब्रजांत कोणे एक घेलेशी । आले गर्गाचार्य ऋषी ।
त्यासी दाखवितां कृष्णासी । चिन्हें बोलता झाला ॥१॥ यशोदेबाई ऐक
पुत्राचीं लक्षणें ॥धृ०॥ मध्यें मुखय यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी
वेलहाळा । भोंवता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ॥२॥
करील दह्या दुधाची चोरी । भोगिल गौळियाच्या पोरी । राकळ
सिंदळांत चौधरी । निवडेल निलाजरा ॥३॥ चोसमी नेईल रथांचीं
खुगडीं । त्यांचे संगें घेईल फुगडी । मेळवुनी गोवळ गडी । सुगडीं
फोडी शिकींचीं ॥४॥ पांडव राजियाचे वेळीं । काडिल उष्ट्या पत्रा-
वळी । डोरे तुमच्या घरचीं वळी । निवडेल निलाजरा ॥५॥
यावरी कलवंडतील झाडे । लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती
धरील सोंडे । परि तीं विघ्नें मावळती ॥६॥ यावरी गाढा एक
पडावा । अथवा डोहामाजी बुडावा । वावटुळीनें उडुनी जाया ।
सांपडावा वैरियाला ॥७॥ कारण सखिदानंदाचें । शिज नोहे हें
नंदाचें । जन्मांतर गोविंदाचें । नव्हे काथिल्या मथिल्याचें ॥८॥
हृदयीं श्रीवच्छलांछन । ब्राह्मण लतेने भूषण । हा होईल ब्राह्मण
जन । एकाजनार्दना घरिंचा ॥९॥

६०. गोकुळामाजी कृष्णें नवल केले । स्त्री आणि भ्रतारा विंदान

दान दाविलें ॥१॥ खेळ मांडिला हो खेळ मांडिला हो । न कळे
ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळा वो ॥२॥ एके दिनीं गृहा गेले वक्र-
पाणी । बैसोनी वोसरी पाहे पाळतोनी लोणी ॥३॥ गौळणी आली
घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचें विद्वान पाळती पाहसी मनीं
॥४॥ चोरी करावया जरी येसी सदनीं । कृष्णा धरुनी तुझी शेंडी
बांधीन खावालागुनी ॥५॥ एकाजनार्दनीं ऐसें बोले व्रजबाळी ।
दाविलें लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळीं ॥६॥

६१. उठोनी मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहु-
डली देखे गोपी वाळा ॥१॥ पती आणि गौळणी एक सेजे पहुडली ।
बैसोनीयां सेजे विपरीत करणी केली ॥२॥ धरुनी गोपी वेणी
दाढी पतीची बांधिली । न सुटे ब्रह्मादिकां ऐशी गांठ दिधली
॥३॥ करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदा ह्याणे कृष्णा काय
केलें सुंदरा ॥४॥ जाहला प्रातःकाळ लगबग उठे कामिनी । बोट-
तसे दाढी जागा झाला ते क्षणीं ॥५॥ कांगे मातलीस दिली
दाढी वेणी गांठी । एकाजनार्दनीं आण वाहे गोरटी ॥६॥

६२. उभयतां बैसोनी क्रोधें बोलती । कैशी जाहली करणी
एकमेक रडती ॥१॥ गोदोहन राहिलें दिवस आला दुंपारीं । धा-
उनी शेजारी येती पाहती नवलपरी ॥२॥ शस्त्रें घेऊनियां ग्रंथी
बळें कापिती । कापितांचि शस्त्रें न कापे कल्पतीं ॥३॥ घेऊनियां
अभि लाविताती दाढी वेणी । न जळोचि वन्ही ऐशी केली कृष्णें
करणी ॥४॥ ऐसा समुदाव लक्षावधी मिळाला । बोलबोलती बोला
भलतेंचि बरंळा ॥५॥ धांबूनियां नंदरायातें सांगती । एकाजनार्दनीं
नवल विपरीत गती ॥६॥

६३. नंदे आणविलें उभयतां राजाबिर्दी । गोवळे आणि गोवळीं
भोंवतीं जनांची मांदी ॥१॥ येवोनी चावडीये उभयतां रडती ।
ह्याणे नंदराव कैशी कर्माची गती ॥२॥ अंकावरी बैसोनी सांवळा
गदगदां हांसे । विद्वान दाविलें देवें तुज बांधिलें असे ॥३॥ आमु-
न्नी तूं शेंडी काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची मांव देवें वां-
धिलें तुजसी ॥४॥ आतां माझी गती कैशी हरी ते सांगा । करुणा

भरीत देखोनी केलें लावव वेगा ॥५॥ एकाजनादनीं करुणाकर मोक्षदानी । सहज दृष्टी पाहतां सुटली ग्रंथी दोनी ॥६॥

६४. आडहाद युक्त गोपिका आली आपुले सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशले भुवनीं ॥१॥ ह्मणे यशोदा बा कृष्णा न करीं तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥ एकाजनादनीं माझा अपराध नाही । जया जैसा भाव तया तोचि देहीं ॥३॥

६५. उठोनी प्रातःकाळीं गोपी येती घरा । आवरी आवरी यशोदे आपुलीया पोरा ॥१॥ थोर पीडियेलें सांगतां नये आझां । दहींभूध तूप लोणी नासिलें सीमा ॥२॥ लेंकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करताती भुलविलें सबळ ॥३॥ एकाजनादनीं आवरीं आपुला कान्हा । तुझा तुज गोड वाटे हांसतीस मना ॥४॥

६६. येकीपुढें येक सरसावोनी गोपिका । सांगती गाऱ्हाणीं तुज नाहीं ठाडका ॥१॥ रात्रीं मंचकावरी पहुडतां साजणी । अवचित्ता येउनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥ नाहतां आपुले अंतर-सदनीं । येउनीयां पुढें बैसे शारंगपाणी ॥३॥ ऐसा कंटाळा आणियला यणे । एकाजनादनीं तुझे आवडतें तान्हे ॥४॥

६७. दुजी येउनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरा फोडिला पाहीं ॥१॥ धांवुनी आली सासु मारितसे मजला । हांसतसे आपण तेथोनी पळाला ॥२॥ बासुरें ती सोडी मुला चिमुरे घेतो । द्या रे नवनीत म्हणोनी तयो मारितो ॥३॥ लपविलें ठायीं उरों नेदी कांहीं । एकाजनादनीं पुरे आतां बाई ॥४॥

६८. धांवुनी तिजि गोपिका ह्मणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥ जात होतें पाण्या यमुने पाहाटीं । अवचित येउनीयां पाठी थापटी ॥२॥ एकाजनादनीं आणियला त्रास । नको हें गोकुळ आम्ही जाळं मथुरेस ॥३॥

६९. एकी पुढें एक सांगती गाऱ्हाणीं । लिहितां पृथ्वी न पुरोचि धणी ॥१॥ ह्मणे यशोदा कृष्णा काय हें कैसें । खोडी नको करूं हरी बोलतसे ॥२॥ मज नेती गृहांत दहा पांच मिळती । नम होउनिया भज पुढें नाचती ॥३॥ ह्मणती रे पोरा तूं दिससी साणा ।

हृदई धरनी करीं देती स्तनां ॥४॥ ऐसैं यांचें तुज सांगूं झणतां माते । एकाजनार्दनीं नवल वाटेल तूतें ॥५॥

७०. मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राज-विर्दीं घरांत नेती ॥१॥ नम होऊनियां नाहती अबळा । डोळे झांक म्हणती मज त्या सकळा ॥२॥ न झांकितां डोळे लोणी देती मजसी । खादलें म्हणोनि सांगती तुजसी ॥३॥ एकाजनार्दनीं बोलतां हांसती बाळा । रागावुनी मग बोल बोलती सकळा ॥४॥

७१. काय याचे बोलें तुज वाटतसे कोड । बोलतो सांबळा अवधें वितंड ॥१॥ पुरे तुझे गांव नको आतां वस्ती । आझी जाऊं सर्व मिळुनी मथुरे प्रती ॥२॥ नाहीं तसे बोल बोलतसे वांयां । एका-जनार्दनीं हा तुझा कान्हया ॥३॥

७२. नको करूं आतां कृष्णा तूं खोडी । नाहीं झणोनियां दोनी हात जोडी ॥१॥ काल इचे गृहीं थोडे खादलें नवनांत । झणोनि राधिकेचे स्तनीं ठेवी हात ॥२॥ येवढाचि गोळा काढिला बाहेरी । सत्य झणोनियां आण वाहतो हरी ॥३॥ एकाजनार्दनीं विश्वव्यापक सांबळा । न कळे ब्रह्मादिकां याची अगम्य कळा ॥४॥

७३. हांसोनीयां राधा बोले यशोदेसी । पहा वो हा चोर बोले विश्वासी ॥१॥ आण वाहातसे लटिकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥ खोडी न करी ऐशी वाहे तूं आण । गोरसा-वांचुनी चोरी न करी तुझी आण ॥३॥ एकाजनार्दनीं बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणी ॥४॥

७४. धरोघरीं चोरी करीतो हृषीकेशी । गान्हाणें सांगती येउनी येशोदेसी १ भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निज भक्तां लार्गी दाखविसी लीला ॥२॥ कवाड उघडोनी शिकें वो तोडिलें । दहींदूध भक्षुनी ताक उलंडिलें ॥३॥ अंतरबाहेर मज व्यापियलें माया शुकाजनार्दनीं झणे न सोडीं पायां ॥४॥

७५. मिळोनी अबळा बैसती परसद्वारीं । येरे येरे कृष्णा म्हणोनी बाहाति व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥ वेदश्रुतींसी न कळे

ज्याची शुद्धी । तो नवनीत खावया लाहे लाहे घरामधीं ॥३॥
एकाजनादर्नीं ब्रह्म परिपूर्ण । तेणें वेधें वेधिलें आमुचे मनाचें मन ॥४॥

७६. मार्गीं जातां विस्मय करी । कैरों विद्वान केळें नवलपरी ।
आह्मी अबळा घालितों चोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥
नवल जाहलें काय सांगूं माये । चोरी करितां धरिला पाहे । घरां
घेऊनि जातां उभा आहे । न कळे विद्वान सये काय सांगूं ॥२॥
एकाजनादर्नीं परिपूर्ण । व्यापक सर्वांठार्यां संपूर्ण । जनीं घनीं
जनार्दन । पाहतां महिमान न कळे ॥३॥

७७. ऐसें नानापरी सांगती गान्हाणें । ऐकतां घडे कोटी
अश्वमेध यज्ञ ॥१॥ पुनरपी संसार नयेचि मागुती । शंख चक्र गदा
पद्म ऐभे जन्म होती ॥२॥ एकाजनादर्नीं ऐकतां चोरीधर्म । कर्म
आणि धर्म पावती विश्राम ॥३॥

७८. जो न कळे वेदशास्त्रां गे माये । तो गोकुळीं चोरुनी लोणी
खाये ॥१॥ ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकूनि आला वैकुण्ठ-
सुखा ॥२॥ एकाजनादर्नीं ब्रह्म परिपूर्ण । तया घालित यशोदा
भोजन ॥३॥

७९. बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं । गौळणी
धरुनियां करीं । घेऊनि नंदमंदिरीं आली ॥१॥ गान्हाणें सांगती
अबळां । नवलविद्वान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे
जवळां । पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥ राहिलें बोलणें चालणें
निवांत । कृष्णरुपीं वेधलें चित्त । एकाजनादर्नीं रागाधिस्त । द्वैता-
द्वैत विसरली ॥३॥

८०. एकमेक गौळणी क्लरिती विचार । चोरी करी कान्हा नं-
दाचा कुमर ॥१॥ नायके वो बाईंकरुं गत काई । धरुं जातां पकून
जातो न सांपडेचि वाई ॥२॥ दर्हीं दूध लोणी चोरी करुनियां
खाये । पाहूं जातां कवाड जैरों तैरें आहे ॥३॥ एका जनादर्नीं न
कळे लाषव तयाचें । न कळेचि ब्रह्मादिकां घेडावले साचे ॥४॥

८१. काय सांगूं यशोदे बाई । आह्मी घरांत बैसलों पाहीं ।
कृष्ण आला लबलाहीं । क्षणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाषवी

हा हरी। खोड़ी करी नानापरी। धरितां न धरवे निर्धारीं। जातो पळुनियां दूरी ॥२॥ माक्षी सून एकली घरीं। नाहात होती परस-द्वारीं। आपण घेउनी झडकरी। उभा पुढें राहिला ॥३॥ तंव ती ह्मणे कां आलासी। कृष्ण ह्मणे तूं परिघेसीं। मी खेळत होतो विदीसीं। चेंडू उडोनिया आला ॥४॥ तंव ती ह्मणे पाहें कृष्णा। क्रियाहीन नष्ट तूं कान्हा। घाली मिठी धरी स्तना। कांगे चेंडू देईना ॥५॥ तंव ती ह्मणे परतां सर। कृष्ण ह्मणे दे चेंडू सत्वर। एका जनार्दनीं निर्धार। परा भक्ति हे साचार ॥६॥

८२. आम्ही असतां माजघरीं। रात्र झाली दोनप्रहरीं। मी असतां पति शेजारीं। अबाचित हरीं तुझा आला ॥१॥ काय सांगूं सखये बाई। वेदशास्त्रां अगम्य पाहीं। आगमनिगमां न कळे कांहीं। मन पवन पांगुळले गे बाई ॥२॥ आम्ही असतां निदसुरी। सुंगूस घेउनी आपुले करी। सोडियलें दोघां माझारीं। तंव तें बोचकरी आह्मातें ॥३॥ आम्ही भ्यालों उभयतां। चीर फिटलें बाई तत्त्वतां। नम्रचि जाहलें मी सर्वथा। भूतभूत ह्मणोनी भ्यालें ॥४॥ ऐसें करुनी आपण पळाला। जाउनी माये आड लपाला। एकाजनार्दनीं ह्मणे भला। आतां सांपडतां न सोडीं लाला ॥५॥

८३. गौळणी बारा सोळा। होउनी येके ठाई मेळा। ह्मणती गे कृष्णाला। धरूं आजी ॥१॥ कवाड लाउनी। वैसल्या सकळ जणी। रात्र होताचि माध्यार्नीं। आला कृष्ण ॥२॥ दहीं दूध तूप लोणी। यांचीं भाजनें आपुनी। रितीं केळीं तत्क्षणीं। परी तयां न कळे ॥३॥ थोर लाघव दाविलें। सकळां निद्रेनें व्यापिलें। द्वार तें नाहीं उघाडिलें। जैसें तैसेंची ॥४॥ खाउनी सकळ। मुखा लाविलें कवळ। आपण तात्काळ। पळे वाहेरी ॥५॥ एकाजनार्दनीं। ऐशीं करुनी करणी। यशोदेजवळा घेउनी। बोसंगा वैसे ॥६॥

८४. उदय सूर्याचा जाला। मिळाला गौळणीचा मेळा। घाउनी सकळा। आलीया भंगणी ॥१॥ बोलती अती समोधे। थोर मीडिलें बाळकें। चोरी करुनियां देखे। आला पळोनी ॥२॥ आमुचीं फोडिलीं भाजनें। दहीं दूध खादलें येणें। एकाजनार्दनीं तान्हें। यशोदे तुझें ॥३॥

८५. येणें कृष्णें आमुचें खादलें दूध दहीं । फोडोनी टाकिलीं
भाजनें पाहीं ॥१॥ आवरीं आवरीं बाई आपुला कान्हा । नकळे
याची करणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२॥ घेउनीयां पोरें घरामध्यें
येतो पाहे । चोरी कसनियां पळुनी जातो लवलाहें ॥३॥ एका-
जनादर्नीं किती सांगूं गाऱ्हाणें । पुन्हां आलिया यासी शीक
लावीन सख जाणे ॥४॥

८६. गौळणी सांगती गाऱ्हाणीं । रात्रीं आला चक्रपाणी । खा-
उनी दहीं दूध तुप लोणी । फोडिलीं अवधीं विरजणीं हा मे बाई
कोणासी आवरेना ॥१॥ यशोदे बाळ तुझा तान्हा । कोठवर
सोसूं धिंगाणा ॥२॥ दुसरी आली धांवत । यानें बाई काय केली
मात । मुखाशीं मुख चुंबन देत । गळ्यामधि हात घालीत । धरूं
जातां सांपडेना ॥२॥ तिसरी आली धाउनी । झणे मे बाई काय
केली करणी । पतीची दाढी माझी वेणी । दोहींसी गांठ देउनी ।
गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥ मिलोनी अवच्या गौळणी । येती
नंदाच्या अंगणीं । जातों आम्ही गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना
घेउनी । हें बाई आढांसी पहावेना ॥४॥ ऐशीं ऐकतां गाऱ्हाणीं ।
यशोदेनयनीं आलें पाणी । कृष्णा खोड दे टाकुनी । एकाजनादर्नीं
चरणीं । प्रेम तथा आवरेना ॥५॥

८७. गौळणी गाऱ्हाणें सांगती यशोदेसी । दहीं दूध खाउनीयां
पळुनीं जातो हृषीकेशी ॥१॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला
गोड वाटे । याच्या खोडी किती सांगूं महीपत्र सिंधु आटे ॥२॥
मेळवोनी गोपाल घरामध्यें शिरे कान्हा । धरूं जातां पळुनी जातो
यादवांचा राणा ॥३॥ ऐसें मज यानें पिसें लाविल्लें सांगूं काई ।
एकाजनादर्नीं कायावाचामनें पायीं ॥४॥

८८. यशोदेसी गौळणी सांगती गाऱ्हाणें । नट नाटक कपटी
सांभाळ आपुलें तान्हे । किती खोडी याच्या सांगूं तुजकारणें ॥
सहस्रमुख लाजला । निघांतचि ठेला । वेद परतला । गाती अनु-
छंदें ॥१॥ वेध लाविला गोविंदें । परमानंदें । आनंदकंदें ॥२॥
एके दिवशीं मी गेलें यमुनातट जीवना । गाई गोप सांगतें घे-

ऊनि आला कान्हा । करीं धरी पदरा न सोडी तो जाणा ॥ एकांत
घाली मिठी । न सुटे गांठी । पाहिला दृष्टि । नित्य आनंद ॥ वेध
लाविला ॥२॥ माझ्या घरासी एकदां आले शारंगपाणी । दहीं दूध
भक्षुनी रितीं केलीं दुधाणीं । अज्ञान मडकीं टाकिलीं निपटुनी ॥
पाहिला हरी । पळाला दुरी । घरा भीतरीं । बाई यशोदे वेध लाविला
॥३॥ किती खोडी याच्या सांगूं तुज साजणी । गुण याचे लिहितां न
पुरे भेदिनी । रूप सुंदर पाहतां न पुरे नयनीं ॥ एकाजनार्दनीं देखिला ।
ध्यानीं धरिला । मनीं वैसला । सच्चिदानंदें वेध लाविला ॥४॥

८९. ऐकें ऐकें बाई यशोदे । नवल केलें तुझ्या गोविंदें ।
आमुचीं मुलें तुडविलीं पदें । आतां यासी बांधीन ॥१॥ आवरीं
आवरीं आपुला कान्हा । नाशियल्या आमुच्या सुना । अङ्गुनि लाज
नये तुझ्या मना । तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥ येतो आमुचे
घरासी । धमकावितो लेकीसुनांसी । कोठें लोणी सांग आझासी ।
न सांगतां वासुरें सोडी विदीसी ॥३॥ आपण खातो दहों दूध
लोणी । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनी । एकाजनार्दनीं करी
करणी । जातो पळोनी तेशोनी ॥४॥

९०. मिळोनी गौळणी । देती यशोदे गा-हाणीं । खोडी करी
चक्रपाणी । ऐक साजणी यशोदे ॥१॥ परवां आला आमुचे घरा ।
दारीं निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा हो डेरा । फोडिला
सैरा स्यावरी ॥२॥ तुसरी बोले बाई यशोदे । कांहीं सांगेंतें तुझीया
मुकुंदें । आमुचे घरा येऊनि गोविंदें । नवल केलें साजणी ॥३॥
सून होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैशी जाहलीस हो
गर्भिणी । तंव ती हासूं लागली ॥४॥ जवळ वैसला जाउनी । पोट
पाहे चांचपुनी । न कळे ईश्वराचीं करणी । तंव ती शिडकावी ॥५॥
ऐशा खोडां नानापरी । किती म्हणोनि सांगूं सुंदरी । एवाजनार्दनीं
आवरीं । आपुलीया कृष्णातें ॥६॥

९१. गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी । गवळणी येउनी सांगती
गा-हाणीं । येणें माझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें
आला शारंगपाणी ॥१॥ आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा ।

याच्या खोडी किती सांगूं जाणा । याचें लाघव न कळे चतुरानना ।
यासी पहातां मन नुरे मीपणा वो ॥२॥ एके दिवशीं मी आपुले
मंदिरां । मंथन करितां देखिला पूतनारी । जवळीं येवोनी रवी-
दंड धरी । ह्मणे मी घुसळितों तूं राहें क्षणभरी वो ॥३॥ परवां
आमुचे घरासी आला । सगें घेउनी गोपाळांचा मेळा । साचल
ऐकत घरीं पाहे चाळा । धरूं जातां तो पळोनीयां गेला वो ॥४॥
ऐसें बहु लाघव केलें येणें । किती सांगावें तुज गाऱ्हाणें । एका-
जनार्दनीं परब्रह्म तान्हें । यासी ध्यातां खुंटलें येणें जाणें वो ॥५॥

९२. व्हीं दुध चोरुनि दे सर्वाळा । ऐसें मज सांगताती ॥१॥
आई मज मारूं नको । नाहीं नाहीं म्यां पाहिली माती ॥२॥ तें न
ऐकिलें म्हणोनी मजवर । रुसले सांगती ॥३॥ बळीरामही जो
भेटला । तोही माझा पक्षपाती ॥४॥ एकाजनार्दनीं पूर्ण रूपेणें ।
आह्मी भजूं दीनराती ॥५॥

९३. दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महि-
मान । परापर्यंती खुंटलीया जाण । त्याचें न कळे शिवासी महिमान
॥१॥ पहा हो सांवळा नंदा घरीं । नवनीताची करितसे चोरी ।
गौळणी गाऱ्हाणीं सांगती नानापरी । त्याचें महिमान नकळे श्रमले
सहा चारी ॥२॥ कोणी ह्मणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती
आला वाऊ । दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा
न कळे काहीं ॥३॥ चोरी करितां बांधिती उखळीं दावें । येतो का-
कुलती माते मज सोडावें । एकाजनार्दनीं दावी सोंग बरवें । ज्याची
कीर्ति ऐकतां अघ नासे सर्व ॥४॥

९४. आवरीं आवरीं आपुला हरि । दुर्बळ्याची केली चोरी ।
घरा जावयाची उरी । कृष्ण ठेविली नाहीं ॥१॥ गौळणी उतावेळी ।
आली यशोदेजवळी । आवरीं आपुला वनमाळी । प्रळय आह्मा
दिधला ॥२॥ कवाड भ्रांतीचें उघडिलें । कुलूप मायेचें मोडिलें ।
शिकें अविद्येचें तोडिलें । वाई तुझीया कृष्णें ॥३॥ होती क्रोधाची
अर्गळा । हळूचि काडिलीसे वळां । होती अज्ञानाची खिळा । तीही
निर्मूळ केली ॥४॥ डेरा फोडिला दंभाचा । त्रिगुण तिवईस ठाव

कैचा । प्रपंच सडा हा ताकाचा । केळा तुझीया कृष्णे ॥५॥ अहंकार
होता टोंबा । उपडिला घुसळ खांबा । तोही टाकिला स्वयंभा ।
बाई तुझीया कृष्णे ॥६॥ संचित हें शिलें लोणी । याचीं केला
धूळधाणी । संकल्प विकल्प दुधाणी । तींही फोडिलीं कृष्णे ॥७॥
प्रारब्ध हें शिलें दर्ही । माझे खादलें गे बाई । कियमाण दूध साई ।
तींही मुखीं चोविलीं ॥८॥ द्वेष रांजण सगळे । स्वशें होती हात
काळे । होतें कागाचें तें पाळें । तेंही फोडिलें कृष्णे ॥९॥ सुचित
दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या होत्या घरीं । त्याही
टाकिल्या घाहेरी । तुझीया कृष्णे ॥१०॥ कल्पनेची उतरंडी । याची
केली फोडाफोडी । होती आयुष्याची दुरबी । तेही मोडिली कृष्णे
॥११॥ पोरेरे आचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची ।
मिळणी मिळाली तयांची । संसाराची छुद्ध नाही ॥१२॥ ऐशी
चाती धवणी पडे । मग मी धांवोनी आलें पुढें । होतें द्वैताचें लुगडें ।
सैंदी फिटोनी गेलें ॥१३॥ आपआपणा विसरलें । कृष्णस्वरूपीं
मिळालें । एकाजनादनीं केलें । बाई नवल चोज ॥१४॥

१५. येणें छंदें छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी
वेध याचा ॥१॥ सारितां सरेना बैसला हृदयी । तो आतां ठाईचे
ठाई जडलासे ॥२॥ एकाजनादनीं नोहेचि परता । संपूर्ण पुरता
भरला वेहीं ॥३॥

१६. आल्या पांच गौळणी पांच रंगांचे झुंगार करुनी ॥१०॥
पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची जोत । शगनी चांदणी ल-
खलखित । ऐशा तिची गात । मंथन करीत होती दारांत । धरून
कृष्णाचा हात । ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥ दुसरी गौळण
भाळीभोळी । रंग हळदीहून पिवळी । पिवळा पीतांबर नेसून आली ।
आंगीं लुटेदार चोळी । एक लहान तजु उमर कवळी । जशी चांध्याची
कळी । ऐशा आल्या पांच गौळणी ॥२॥ तिसरी गौळण रंग काळा ।
नेसून चंद्रकळा । काळें काजळ लेऊन डोळां । रंग तिचा सावळा ।
काळी गरसोळी लेऊन शळां । आली राजस बाळा । ऐशा आल्या
पांच गौळणी ॥३॥ चवथी गौळण रंग लाल । लाल लालही

लाल । कपाळी कुंकुम चिरी लाल । भांगी भरुन गुलाल । मुखी विडा रंग लाल । जसें डालिंवीचें फुल । ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥ पांचवी गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । हिरव्या कांकणाचा पहा रंग । जसें आरशांत जडलें भिंग । फुगडी खेळतां कृष्णासंग । एकनाथ अभंग । ऐशा आल्या पांच गौळणी ॥५॥

९७. दुडिवरी दुडी गौळणी साते निघाली । गौळण गोरस हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोणी दामोदरु घ्यागे । तंव तंव हासती मथुरेच्या गे । दुडिया माझारी कान्होवा झाला भारी । उचवळे गोरस सांडे वाहेरी ॥२॥ एकाजनार्दनीं सखलस गौळणी । ब्रह्मानंदु न समाये मनीं ॥३॥

९८. गौळणीचा थाट निघाला मथुरे हाटाळारीं । तें देखोनी जगदीश धावला गोप घेउनी वेगीं ॥१॥ कान्हया सरसर परता नको आरुता येऊं । तुझासंग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥ ध्रु० ॥ सासुरवासिनी आझी गौळणी जाऊं देरे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं । आझीं बहुजणीं येकला तूं शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरां ठेउनी तूतें जाऊं मथुरा पथें ॥२॥ एकाजनार्दनीं ब्रह्मवादिनी गोपीया बरवटा । कृष्णपदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥३॥

९९. मथुरेसी गोरस विकू जातां नितंबिनी । तयांमाजी देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची, वेणी ॥१॥ सोडीं सोडीं कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा थातिलें पाणी । नांव रूप माझे बुडविलें जनीं ॥२॥ राधा हणें येथोनियां बहु चाट होसी । घरीं चोरी करूनियां वाटे अडविसी । ओढोनियां नेते आतां तुज मातेपाशीं ॥३॥ धरिली पदरीं राधा न सोडीच निरी । दान दे आमुचें हणें मुरारी । भोवतालीं हासती ब्रज सुंदरी ॥४॥ भक्तीचिया पोटीं राधा समरस जाली । कृष्णरूप पाहूनियां देहभावा विसरली । एकाजनार्दनीं राधा शेजे पहुडली ॥५॥

१००. फणस जंबीर कर्दळी दादा । हातीं घेउनी नारंगी फाटा ॥१॥ वारियानें कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥

राधा पाहुन भुलले हरी । वैल बुभे नंदाधरीं ॥३॥ हरी पाहुनि
भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥ मन भिनलेंसे मना ।
एका भुलला जनार्दना ॥५॥

१०१. पहाहो पहा वृंदावनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेवा
बाळ सुकुंदु ॥१॥ गोपाळ गौळणी भिलवोनी गोधने । काला चांटी
हमासा खेळे मांडोनि देहुडें ठाणें ॥२॥ रासमंडळ रची आडवि-
तसे गौळणी । जाऊनियां धरी राधिकेची वेणी ॥३॥ एकाजनार्दनीं
धन्य सुख तयांचें । वाउग्या ते क्रोध आणुनी बोलती वाचे ॥४॥

१०२. नानापरी समजावितें परी न राहे श्रीहरी । दहींभात
कालवोनि दिला वेगीं सडकरी । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारो-
द्वारीं ॥१॥ राधे राधे राधे राधे घेई शाम सुंदरा । नेई आतां सड-
करी आपुलिया मंदिरा ॥ ४० ॥ क्षणभरी घरीं असतां करी खोडी
शारंगपाणी । खेळावया बाहेरी जातां आळ घेती गौळणी । थाप-
टोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥ राधा घेऊनि
हरीला त्वरें जात मंदिरीं । हृदय मंचकीं पडुडविला श्रीहरी ।
एकाजनार्दनीं हरीला भोगी राधा सुंदरा ॥३॥

१०३. करूं देईना मज दूध तूप बाई । मथितां दधि तो
धरी रवी ठायीं ठायीं । हट्टें हा कदापि जुमजे समजाविल्यास
काई । समजाउनी यातें तुझ्या घरास नेई नेई ॥१॥ राधे हा मुकुंद
कडिये उचलोनी घेई घेई । रडतांना राहिना करूं यास गत काई
॥४०॥ हरिसी आनेदें राधा मृदु मृदु बोलवीती । पाळण्यांत
जुला कृष्णा निजवोनी हालविती । गृहा नेऊनियां दहींभात काल-
विती । यशोदेसी सोडीं कान्हा माझ्याजवळीं येई येई ॥२॥ हट्ट
मोठा घेतो मला छळितो मे राधे पहाणें । असाच हा निव्य राधे हरि
घरा नेत जाणें । उगाचि हा निश्चळ कैसा त्वां समजावल्यानें ।
जुझी धरितें हनुवटी यासी गृहां नेई नेई ॥३॥ गोविंदा गोपाळा
कृष्णा मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभूषणा गोपी भुल-
वणा बाई । उगा नको रडूं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका-
जनादनीं शरण राधे घेउनी यासी जाई ॥४॥

१०४. कृष्णलाजे ती राधा राधे घरीं । जीवनालागीं जिवें
जीव भारी । कृष्ण दृष्टी तो राक्षी नुरे उरी । यमुने जातां राममुख
देखे हरी ॥१॥ कृष्ण पावलावो हरी पावलावो ॥धु०॥ एकाएकी
एक हा एकट्टु । गाइया रांसारा झाला शेवटु । मी पतिव्रता तो शो-
बतो आलगटु । आपपर नाहीं तूं होरी किया नष्टु ॥२॥ दृश्य न
दिसे तंव जाली दुपारी । रळीया वासना ते वास फेडी हरी । सुटली
लिंग देह गांठी अभ्यंतरीं । सरसर निर्लेज्जा मी परात्पर नारी
वो ॥३॥ कृष्णा मार्गे मार्गे ते माथा आली जाणा । पुरे यशोदा
वा काय जालें कान्हा । येरु स्फुदस्फुदें करितो रुदना । भाव चेंडु
चोरिला गोपांगना वो ॥४॥ गोपी म्हणती हा कर्मनष्ट कुडा । किया
प्रमाणेसी बोलयाचा खुडा । हा बोलतरो आवडीच्या चाडा । कृष्ण
हाणे तूं माग हसी झाडा वो ॥५॥ वासना वारा तें फेडी प्रमदा । भाव
चेंडूवातें तंव देखे यशोदा । हरी कृष्ण येरु हारो खदखदा । स्वेतु-
रोमांचित वरी कापत गदगदा वो ॥६॥ नष्ट गवळणी विजन व्यभि-
चारी । परा रातली या निर्लेज्ज निधारीं । दैवें आलीये मा चुकली
कुपरी ॥७॥ कृष्णें लाघव तें कैसें केलें पाहे । गोपी उपरमोनी पाटि-
मोरी राधे । माथा वंदीतसे कान्हयाचे पाय । एकाजनादनीं दोप
नाहीं वो माय ॥८॥

१०५. गोधनें चाराथा जालो शारंगपाणी । मार्गीं भेटली
राधिका गौळणी । कृष्णा दान मागे निरी आराधोनी । तंव ती
देखिली यशोदा जननी ॥१॥ यशोदा हाणे नाटका हृषिकेशी । पर-
नारीसी कैसारे झोंबसी । येरु रुदत सांगतों मातेपाशीं । माम्ना चेंडू
लपविला निरीपाशीं ॥२॥ राधिका म्हणे यशोदे परीयेशीं ।
चेंडू नाहीं नाहीं वो मजपाशीं । परि हा लाटिका लबाड हृषिकेशी ।
निरी आसडितां चेंडू पडे धरणीसीं ॥३॥ यशोदा हाणे चाळका तुगी
नारी । मार्गीं वैसती क्षण एक मुरारी । एकाजनादनीं विनवी
श्रीहरी । नाम घेतां पातकें जाती दुरी ॥४॥

१०६. खांबावरी कांबळी हातामधीं काठी । चारितरो धेनु
सांबळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाज-

वितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥ एकएक गौळणी एकएक गोपाळा ।
हार्ती धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥ एकाजनाईनीं रासमंडळ
रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्म कोंदलें ॥४॥

१०७. तुझी संगति नाही कामाची । मी सुंदरा कोंवळ्या म-
नाची । मज दृष्टि होईल साची मग तुझी घेईन चर्या ॥१॥ कसें वेड
लाविलें कान्हो गोवळीयां ॥ध्रु०॥ माझा वंश आहे मोठ्याचा । तूंतच
यातीहीन गौळ्याचा । ऐक्य जालीया नांघ रूपाचा । ठावाचि पुस-
लीया ॥२॥ तुझ्या अंगांची घुरट घाणी । तजु काय दिसती घोंगळ-
वाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥
तुझ्या ठिकाणीं अवगुण मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा । ब्रज-
नारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥ सर्व सुखाची
कृष्णसंगती । वेणुनादें गाई गोप वेधती । एकाजनाईनीं हरिरूपी
रमती । त्या ब्रज सुंदरीया ॥५॥

१०८. कृष्णाला भुलविलें गोपीनें ॥ध्रु०॥ यशोदे तुझा हा कान्हा
राहीना । मी मारान क्रोधानें ॥१॥ नंदजी तुमचा कृष्ण लाडका ।
हाका मारितो मोठ्यानें ॥२॥ वेताटी घेउनी नावेंत बैसला ।
वांचविलें देवानें ३ एकाजनाईनीं पूर्ण कृपेनें । नाही ऐकिलें मातेनें ४

१०९. गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणी ।
यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनीं कृष्ण पाहिला ॥१॥ कृष्ण
पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्णकृष्ण लागलें
ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥ सर्वे एक होती शेजारीण ।
आली सदनासी धांवून । गोमाईसी वर्तमान । अवघें विदीत
केलें ॥३॥ राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख
दृष्टी पडूं देईना । जर कां येशील माझे सदना । नासिका चुना
तीन बोटे ४ कृष्ण काय झणे तिसी । येणें जाणें नाहीं आम्हासी । जें
कां वदलीसी रसनेसी । तिची प्राप्ति तुजलागीं ५ देव ब्राह्मणीचा वेध ।
घरिता जाला जगन्निवास । हा रस ऐकतां सायास । मूढ जन उख-
रती ६ पांडव्या पातळाची कासोटी । जीर्ण चीट वेष्टिलें कंठी ।
हार्ती घेजनि धाकुटी । काठी धरुनी चालिली ॥७॥ वाऱ्यासारखी

चाचरी जाये । तोल सांभाळूनि उभी राहे । अवसान बहूनियां
 पाहे । गोमाईंनं देखिली ॥८॥ गोमाईं ह्मणे अहो ब्राह्मणी । कोठें
 जातेस आलीस कोठुनी । आशापाश नाहीं कोण्ही । माझी मीच
 एकली ॥९॥ करून आली वाराणशी । पुढें जाणें रामे-
 श्वरासी । आणिक जाणें बहु तीर्थासीं । ऐसी गोमाईंसीं बोलली
 ॥१०॥ येवढ्या नगरामध्ये कोणी । दयाळू नाहीं तुजवांचुनी ।
 जागा देईं वृंदावनीं । रातचे रात करमीन ॥११॥ अस्ता गेंला
 वासरमणी । सुखें राहें वृंदावनीं । आह्ना केली इंद्रालागुनी ।
 सत्वर मेघा पाठवीं ॥१२॥ वीज लवली मेघमंडळीं । ढग
 निघाला तेच काळीं । मेघानें मांडली फळी । जनलोक
 पहातसे ॥१३॥ मेघानें सोडिल्या धारा । थंडगार सुटला
 वारा । शामाईं कांपतसे थरथरां । गोमाईंनं देखिली ॥१४॥
 गोमाईं ह्मणे अहो साजणी । आंत येईं वो ब्राह्मणी । मरुनि
 जाशील वृंदावनीं । प्रायश्चित्त मजवरीं येईल ॥१५॥ मरुनि
 जाईन वृंदावनीं । परी मी येईना कोणाचे सदनीं । देव राखील
 मजलागुनी । ऐसी शामाईं बोलिली ॥१६॥ इतुका मेघ वर्षला
 थोर । भिजलें नाहीं तुझें वस्त्र । शामाईं ह्मणे आह्मांवर । ईश्वराची
 बहु कृपा ॥१७॥ तुझी शुद्धी ब्राह्मणी । देव तुझीं केला कृणी ।
 आह्मी नरदेहासीं येउनी । प्रपंच सदनीं बुडालों ॥१८॥ द्वारावाटें
 बोलावून । नेत्रीं पाहे अवलोकून । अकपाणी ओळखून । चरणीं
 ठाव मज देईं ॥१९॥ आतां उठवेना करूं काईं । हातीं धरुनी उठवी
 गोमाईं । कवाड उघडोनी लवलाही । बळें सदनीं लोटली ॥२०॥ बळें
 सदनीं लोटिलें मलां । मजवर बलात्कार केला । मी सांगेन नंद-
 जीला । म्हणोनी गलवला करीतसे ॥२१॥ सदनीं जातां तरक्षणीं ।
 चवथी उद्धरल्या कामिनी । द्वारापाशीं येउनी । हाका मारी गोमाईं
 ॥२२॥ गोमाईं येउनी लागे चरणां । पुनीत केल्या आमुच्या चुनां ।
 नासिका लावियेला चुनां । पाहून पळे गोविंद ॥२३॥ गोमाईं उद्ध-
 रली कथा । आपण होउनी श्रोता वक्ता । एकाजनाईनीं दांता ।
 सत्य वार्ता ही माझी ॥२४॥

११०. मनमोहन मुरलीवाला । नंदाचा आलवेला ॥१॥ भक्तासाठी तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥ विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदे धाला ॥३॥ भक्तिमुखें सुखावला । एकाजनार्दनी निमाला ॥४॥

१११. नंदनंदन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयी ॥२॥ पती सुताचा विसर पडिला । याच्या मुरलीचा छंद लागला ॥३॥ स्थावर जंगम विसरुनी गेले । भेदभाव हारपला ॥४॥ समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐकता मना विधांति ॥५॥ एकाजनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सद्गद ॥६॥

११२. मुरली मनोहररे माधव ॥ ध्रु० ॥ श्रीवत्सलांछन हृदयी विलासन । दीन दयाधनरे ॥१॥ सुरनर किन्नर नारद तुंबर । ग्याती निरंतररे ॥२॥ एकाजनार्दनी त्रिभुवनमोहन । राखीत योधनरे ॥३॥

११३. तुझ्या मुरलीची ध्वनी । अकल्पित पडली कानी । विव्हळ जालें अंतःकर्णी । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहारे स्वावळीया कैची वाजविली मुरली ॥ ध्रु० ॥ मुरली नोहे केवळ चाण । तिनें हरिला माक्षा प्राण । संसार क्रेला, दाणादीन । येउनी हृदयी संचरली ॥२॥ तुझ्या मुरलीचा सूर तान । मी विसरलें देहभान । घर सोडोनी धरिलें रान । मी वृंदावनी गेलें ॥३॥ एकाजनार्दनी गोविंदा । पतितप्रावन परमानंदा । तुझ्या नामाचा मज धंदा । वृति तंव पदीं निवर्तली ॥४॥

११४. तुझे श्रीमुख सुंदर । कुसुम शुभक्रांति नागर । कांसे पीतांबर मनोहर । पाहुनी भूल पडली करुणाधना ॥१॥ मुरली नको वाजवूं मनमोहना ॥ ध्रु० ॥ सरपरता होय माधारा । देहभाव खुडाला सारा । नाही संसारासी थारा । भेद भ्रम गेला कमळचयना ॥२॥ ध्वनि मंजुळ ऐकिली कानी । सर्व सुखां जाली धणी । एकाजनार्दनी ध्यानी मनी । एकपण जगजीवना ॥३॥

११५. मुरली धरुनी अधरीं । वाजवी छंदे नानापरी । भोंवते

गोपाळ नाचती गजरी । यमुना तीरी आनंदें ॥१॥ तो हा नंदनंद-
नगे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न
राहे । नाठवे देह गेह्ये माय ॥२॥ स्थळ सूक्ष्म कारणापरता ।
चहु वाचा वेगळा तत्त्वता । आगमां निगमांही वरता । ज्याचा
वेध शिवाचिया चित्तागे माय ॥३॥ अचोज वेदा चोजवेना । श्रुती-
शास्त्रां नये अनुमाना । शरण एकाजनादना । एकपणें जाणा रावीं ठाई ४
११६. भुळविलें वेणुनादें । वेणु वाजविला गोविंदें ॥१॥ पांगु-
ळलें यमुनाजळ । पक्षी राहिले निश्वळ ॥२॥ तृणचरें लळध जालीं ।
पुच्छ वाहूनियां ठेलीं ॥३॥ नाद न समाये शिबुवनीं ।
एका भुळला जनार्दनीं ॥४॥

११७. कशी जाऊं मी वृंदावना । मुरली वाजवी कान्हा ।
॥धु०॥ पैल तीरीं हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना । ॥२॥
काय कलं बाई कोणाला सांगूं । नामाची रांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरीनें कौतुक केलें । जाणे अंतरींच्या शुणा ॥४॥
एकाजनार्दनीं मनीं ह्याणा । देव माहात्म्य कळेना कोणा ॥५॥

११८. सुंदर मुख साजिरे कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत
उभा यमुनेचे तटीं । गोपवेष शोभे खांदां कांबळी हातीं काटीं ।
तो नंदनंदन देखिला जगजेठी वो ॥१॥ मंजुळ मंजुळ वाजवी
मुरली । ऐकतां माक्षी चित्तवृत्ति हरली ॥धु०॥ चारी वेद जया
माताती आनंदें । तो सोकुळीं गाई चारी परमानंदें । श्रुतिशास्त्रें वे-
धलीं जयाचीया छंदें । तथा गोवळ ह्याणती कान्हा आनंदें ॥२॥
ऐशी आवडी भक्तीची देखा । उच्छिष्ट खातां कांहीं न धरी शंका ।
एकाजनार्दनीं भुळला त्याचिया सुखा । वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥

११९. माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा मे ॥धु०॥
हातीं घेऊनियां फूल । अंगणीं रांगत आलें मूल । होतें सारधित
मी चूल । कैरी भूल पडियेली ॥१॥ साथां शोभे पिंपळपान । मेघ-
वर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती
॥२॥ संगें घेउनी गोपाळ । बाळ खेळे आळुमाळ । पायीं पोलहारे

झळाळ । गळां माळ वैजयंती ॥३॥ एकाजनार्दनीं माय । घरो-
घरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा मे ॥४॥

१२०. भिंगाचें भिंगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें य-
शोदेचें ॥१॥ येती गौळणी करती बुझावणी । लागती चरणीं का-
न्होबाच्या ॥२॥ गोविंद बाळिया वाजवित्ती टाळिया । आमुचा
कान्हया देवराव ॥३॥ कडदोरा बिंदलीं वाघनखें साजिरीं । नाचत
श्रीहरी यशोदेचा ॥४॥ पार्यीं घागरीया वाक्या साजरीया । कानीं-
च्या बाळया ढाळ देती ॥५॥ एकाजनार्दनीं एकरव शरण ।
जीवें निंबलोण उतरती ॥६॥

१२१. एके एके सखये बाईं नवल मी सांगूं काईं । त्रैलो-
क्याचा धनी तो हा यशोदेसी झणतो आई ॥१॥ देवकीनें वाईलागे
यशोदेनें पाळिला । पांडवांचा वंदीजन होऊनियां राहिला मे ॥२॥
ब्रह्मांडाची साठवण योगीयाचें निज धन । चोरी केली म्हणऊन
उखळासी वंधन ॥३॥ सकळ तीर्थे जया चरणीं । सुलभ हा शूल-
पाणी । राधिकेसी झणे तुसी करीन वेणीफणी ॥४॥ शरण
एकाजनार्दनीं कैवल्याचा मोक्षदानी । गाईं गोप गोपी बाळा मेळ-
विले आपुलेपणीं ॥५॥

१२२. गवळण म्हणती यशोदेला । कोठें मे सांवळा ॥ कां रथ
शृंगारिला । सांगे वो मजला ॥ अकूर उभा असे बाईगे साजणी ॥१॥
या नंदाच्या आंगणीं । मिळाल्या गौळणी ॥२॥ बोले नंदाची
पट्टराणी । सद्रदीत होउनी ॥ मथुरेसी चक्रपाणी । जातो मे साजणी ॥
विव्हळ झालें मन वचन ऐकोनी ॥२॥ अकूरा चांडाळा । तुज
कोणी धाडिला ॥ कां घात करूं आलासि । वधिशी सकळां ॥ अकूरा
तुझें नाम तैशीच करणी ॥३॥ रथीं चढले वनमाळी । आकांत
गोकुळीं ॥ भूमि पडल्या ब्रजवाळी । कोण त्या सांभाळी ॥ नयनींच्या
उदकानें भिजली धरणी ॥४॥ देव बोले अकूरासी । वेगें हाकीं
रथासी ॥ या गोपींच्या शोकासी न पाहवे मजसी । एकाजनार्दनीं
रथ गेला निघोनी ॥५॥

१२३. उद्धवासी एकांतीं बोले गुज सांवळा । गोकुळासी

जाउनी बोधी सुंदरी गोपिवाळा । रथीं बैसोनी निघाला वेगीं
 पावला गोकुळां । तो उद्धव देखोनी दृष्टीं गोपिनीं वेढिला ॥१॥
 उद्धवा जाय मथुरेला । आणीं लौकरी हरीला ॥१०॥ मुख सुंदर
 शोभे कपाळीं टिकक रोखिला । नवरत्नजडित मुद्रिका हार कंठीं
 घातिला । झळकती कुंडलें कानीं शिरीं सुगुट शोभला । मुरली
 धरुनी अधरीं नाचे यमुना तीरीं देखिला ॥२॥ मथुरेसी राहिला
 हरी विसरोनी आह्वांशी । कुब्जेनें मोहिला भाळळा तिच्यारुपासी ।
 डोळे पिचक्रे खुरडत जे वळे कायवातूं मुखासी । शुद्ध भाव देखोनी
 तिचा अनुसरला तिथेसी ॥३॥ रासमंडळीं नाचे मुरारी कधीं
 भेटेल तो न कळे । वेणु वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें । धणी न
 पुरे तथा पहातां मन आमुचें वेधिलें ॥४॥ हा अकूर कोठोन
 आला हरि गेला घेउनी । तो वियोग जाळी न जाय जीव आमुचा
 अश्रुनी । घरदार सोडोनी जावें गोकुळ हें सांडोनी । उद्धवा कधीं
 भेटविसी हरीला आणुनी ॥५॥ घडी घडी घरां येतो चोरितो श्री-
 हरी । तो झडकरी दाखवीं उद्धवा लौकरी । धन्य प्रेम तयाचें सद्-
 गादित अंतरां । एकाजनादनीं हरिरुपीं वेधल्या नारी ॥६॥

१२४. कृष्ण आला परिसुनि मथुरे नारी । चपळा धांवती अ-
 तिसुंदरी । येकीं त्या भोजन कवळ करीं । ऐकी त्या आलीया मार्जन
 क्षिरीं ॥१॥ आरे कृष्णा अरे कान्हा मनमोहना । गोपिका
 भाळल्या लुक्षिया गुणा । जय जय मानस मनमोहना । जीवीं जीवें
 गुंतल्या नंदनंदना ॥२॥ कृष्ण दृष्टी पहावया प्राण पिसा ।
 एकी त्या आलिया मुक्त केशा । येकी त्या आलीया विगुतवासा ।
 देह गेह नाठवे कृष्ण मानसा ॥३॥ कृष्णदृष्टी पहावया वेगु कामिनी
 अस्तांब्यस्त इंद्रियां बाणलीं लेणीं । एकी त्या आलीया कर्म सांडोनी ।
 तनुमन वेधिल्या सारंगपाणी ॥४॥ एकी त्या काजळ सुदल्या
 मुखीं । जावड कुंकम लाविते नाकीं । तांबूल विडीया खोविते
 मस्तकीं । कृष्णादृष्टी इंद्रियां नाहीं वोळखी ॥५॥ येकी त्या
 तानवडें लेहल्या पायीं । पायींचीं पोल्हारे कानांचो बाई । वळे वाक्या
 बांधल्या कंठाचें ठायीं । लाहे लाहे नेपुरे बांधलीं डोई ॥६॥ येकी त्या

आलिया चोखण शिरी । नागवें शरीर नेणें सुंदरी । मोतीयाचे हारः
नेसल्या नारी । पाटाउ विसरल्या घरच्या घरी ॥७॥ एकी त्या अ-
र्धांगीं लेइल्या चोळी । गुढगीया बांधिली मोतिया जाळी । नाकीचें
मुक्ताफळ खोवित्ती भाळीं । देह गेह नाठवे कृष्ण स्नेहाळी ॥८॥
एकी त्या कडीये पेतिल्या झारी । बाळकें विसरल्या घरीच्या घरी ।
दृष्टीं सम दृश्य न दिसे नारी । पुत्र स्नेहे नाठवे देखोनी हरी ॥९॥
रंगीं रंगल्या आलहादें भारी । आपपर नाठवे तया सुंदरी । एका-
जनार्दनीं वेधल्या नारी । परतोनी संसारा नुरेची उरी ॥१०॥

१२५. यमुनेचे तीरीं नवल परी वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयें
झाला हरी वो ॥१॥ नवल देखा ठक तिन्ही लोकां । भुली ब्रह्मादिकां
पार नाहीं सुखा ॥२॥ कृष्णवत्साचीं ध्वनी गाई पान्हा । तेथें
वोळलें निराळें विस्मयो गौळीजना ॥३॥ गोपाळाचे वचनीं सुखें
सुखा भेटी । तेथें वोसडला आनंद माय कृष्णीं भेटी ॥४॥ ऐसा
रचिला आनंदु देखोनी निवाडा । तेथें सृष्टीकर्ता तोहिः झाला वेडा
॥५॥ ऐसें अचोज पै मना नये अनुमाना । अचुंबीत करणें एका-
जनार्दना ॥ ६ ॥

१२६. न माये चराचरीं त्रैलोक्य उदरीं । तो यशोदेचे कडे-
वरी शोभतो कैसा ॥१॥ गोपवेष मिसें ब्रह्मीया लाविलें पिसें । तो
गोपवत्सवेषें शोभतो कैसा ॥२॥ एके घटिकेवरि सोळा सहस्र घरीं ।
नोवरा श्रीहरी शोभतो कैसा ॥३॥ अनंगेविण अंगें गोपी भोगिल्या
श्रीरंगें । तो कृष्ण निजांगें शोभतो कैसा ॥४॥ साच्चिदानंदघन
तान्हुलें आपण । एकाजनार्दन शोभतो कैसा ॥५॥

१२७. सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा ।
आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका । सर्व पाळका
सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे
बहिला म्हणती मायादिका ॥१॥ कृष्णा नाचरे व्यापका । ह्यणताती
गोपिका ॥ १ ॥ दण दण मेदिनी वाजत वाम चरण-
निघातें । थोंगीत थोंगीत थोक तोडीत चित्त अनुकारें
संगीतें । टाळछंदें मन वेधे टाळी वाजे अनुहारें । धिम

धिम धिमतांग धोकीत तालछंदे सांवळें नाचते ॥२॥ गुप्त प्रगटीत
 थाक दावित् स्थळ सूक्ष्म आनंदें । धिगीतां धिगीतां वाजती
 गजरें शाखाचेनी विवादें । घटतनं घटतनं शब्दें बोलती तार्किक
 गेले भेदें । गर गर गर गर भोवरी देत अवतार संबंधें ॥३॥ रुण-
 झुण रुणझुणु वाजती श्रुति नेति नेति उच्चारी । आत्मा हा व्यापक
 नाटक त्रैलोक्य पडलें फेरी । यज्ञोदा रोहिणी वृद्ध गौळणी नाचत
 देह विसरीं । पक्षी चारा विसरले पवन मुख पसरे अंबरीं ॥४॥ देव
 विमानीं पहाती गगनीं ब्रह्मा नाचताहे येउनी । इंद्र ऐरावत नाचत
 जवळील बृहस्पति तो मुनी । गण गंधर्व देव सर्व तेहतीस कोटी
 मिळोनी । कुबेर पोटा नाचत मोठा कृष्णछंद घेउनी ॥५॥ शेष
 वासुकी नाचत वेगीं चवदा भुवनें माथां । वराह गाढा पृथ्वी दाढां
 नात्रे विसरुनी चिंता । तृणें तरुवरें पर्वत कुंजर लाचावले अनंता ।
 सगुण निर्गुण जंगम स्थावर वेधले अच्युता ॥५॥ घुळ घुळ घुळ
 घुळ कंकण वाजती वाहुभूपित भूषणें । तो परात्पर त्रैलोक्य सुंदर
 जगाचिया जीवना । खुणखुण बोलती संत घांगुरले हरी चरणा ।
 दृष्टी देखिला सबाह्य निवाला एका शरण जनार्दना ॥७॥

१२८. गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोंवत्या वेष्टित
 त्रैसल्या अवध्या गौळणी । मध्ये सुकुमार सांवळा शारंगपाणी ॥१॥
 त्रिमणा पितांबर प्रिवळा । गळां वैजयंती माळा । घवघवीत घन-
 सांवळा । पाहे नंदराणी ॥२॥ नाचरे तू कृष्णा मज पाहूदे नयनीं
 ॥६०॥ नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळे घोळ घागरीयांचा
 झणत्कार पूर्ण । आकर्ण नयन सुहास्य वदन । पाहुनी भुले मदत्त
 ॥३॥ हातींच्या सुद्रिका झळकती । क्षुद्र किंकिणी सुस्वर गाती । वाकी
 नेपुरें ढाळ देती । पहाती गौळणी ॥४॥ सप्तही पाताळें नाचती
 हरीचिया छंदें । आकाश धरणी स्वर्गी देव नाचती आनंदें । गण
 गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें ॥५॥ वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सूर्य
 रस नायक दांति । ऋषिमंडळ भाक तोडिती । अद्भुत हरिकरणी ॥६॥
 नाचती हरिपदें चतुर्दशलोकपाळ । शेष वासुकी नाचती स-
 बही फणीपाळ । परिवारसी नाचती पृथ्वीचे भूपाळ ॥७॥ मेरु पर्वतः

भोगी नायक । वनस्पति नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक ।
नाचत शूळपाणी ॥८॥ नाचती गोपाल गोपिका सुंदर मंदिरें । उखळें
जाती मुसळें पाळीं आणि देव्हारे । धातुमूर्ति नाचूं लागल्या एकसरें
॥९॥ गौळणी अवध्या विस्मित । देहभाव हरपला समस्त । यशो-
देसी प्रेम लोटत धरिला धाउनी ॥१०॥ शिणलासी नाचतां आतां
पुरे करीं हरी । विश्वरूप पहातां गोपी विस्मित अंतरीं । यशोदेनें
कृष्ण घेतला कडीयेवरी ॥११॥ एकाजनादर्दनी भक्तिभावे । अनन्य भक्तां
दावी लाधव । निज भक्तांचें काज सर्व । करितां शिण न मानी १२

१२९. प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मा-
दिका वैष्णव गाती पवित्र ॥१॥ उठोनी प्रातःकाळीं गौळणी घुराळण
घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥ द्वितीय
अवतारीं आपण कच्छ रूप जाला । सृष्टि धरुनी पृथ्वीं शेवटीं सांभाळ
केला ॥३॥ तृतीय अवतारीं आपण वराहरूप झाला । धरणी धरुनी
दाडे हिरण्याक्ष वधिला ॥४॥ चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रूप ।
रक्षुनी प्रल्हाद वधिला हिरण्यकरयप ॥५॥ पांचवे अवतारीं आ-
पण वामन झाला । बळी धाळुनी पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला
॥६॥ सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु
हार्ती सहस्रभुजा वध केला ॥७॥ सातवे अवतारीं आपण दाश-
रथी राम । वधोनी रावण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥ आठवे
अवतारीं आपण वसुदेवा घरीं । वधोनी कंसादिक असुर मारिले भारी ९
नववे अवतारीं आपण बौद्धरूप झाला । धरुनियां मौन भक्तां-
घरीं राहिला ॥१०॥ दहावे अवतारीं आपण झालासे वाढ । एका-
जनादर्दनी वर्णिला त्याचा बडिवाह ॥११॥

१३०. उठोनी प्रातःकाळीं ह्मणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट
पहाती उभे तुझ्या द्वारीं । शिदोरी घेउनी वेगीं जाऊ राना ॥१॥
यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कांन्हा । नानापरी क्रीडां करी यादवांचा
राणा ॥२॥ मार्गे पुढें गोपाळमथ्ये चाले हरी । सांवळा सुकुमारं
श्राजवी मुरली अधरीं । पुच्छें वर कऱुनी गाईं नाचती नाना ॥३॥
मुरलीचा नाद न समाय त्रिभुवनीं । कितीएक नादें भुलल्या गौळणीं ।

देहगेह सांडोनी चालताती घना ॥३॥ खग मृग गायी व्याघ्र नसे
जुजा भाव । सकळीं उच्चारण एक कृष्ण नांव । काया वाचा मन
धारण एकाजनाईना ॥४॥

१३१. अविद्या निर्शाचा लोटला पहार । रजेसी लोपला
तम-अंधकार । सत्त्व शोधित छुद्ध सुमन हार । प्रबोध पाहतां
परतला कृष्ण वीर वो ॥१॥ आळारे आलागे ह्याणती पहा कृष्ण ।
जैसा निर्जावा भिनला जीवप्राण । श्रुति परतल्या आत्म साक्षात्कार
देखोन । तैसा विव्हळ गोपिका हरि पाहून ॥२॥ कृष्णागार्शी
भिनल्या ब्रजनारी । कांहे निष्ठुर तू जालांसी हरि । स्नेह धरिता
तयासी होसी दुरी । लोभु सांडिती त्यापाशीं निरंतरां वो ॥३॥
थोर शिणलाती तुझी मजविण । माझे स्वरूपीं ठेविला जीव प्राण ।
माझे भेटिती तंव नाही खंडन । सवाह्य अंतरां गाझें अधिष्ठान वो
॥४॥ ऐसें वचन ऐकोनी हरी मुखें । थोरचकत्या वियोगाचे दुःखें ।
आह्मां मारिलें शस्त्राविण वचन तिखें । शेर्षीं हें ना तें केळें रांग-
दोपें वो ॥५॥ कृष्णीं गोपिका वेधल्या एका मनें । मागा गुरडती
प्रीति प्रेमाचें रुसणें । जेवीं श्रुति परतल्या नेति या वचनें । एका-
जनाईनीं धरुनी ठेल्या मौन्यें वो ॥६॥

१३२. भाक्ति गोकुळीं नवविधा नारी । गजरे चालती भारी वो ॥
सुनीळ जळीं अति संतोषें । क्रीडती यमुनां तीरीं वो ॥१॥ स्थिर
स्थिर माधवा विचार धरीं । आम्हीं परात्पर परनारी ॥ वासना
वास अलक्ष लक्षोनी । व्हाची करिती चोरीरे ॥२॥ आकंठ मम
सुनीळ निरी । धन सांवळा देखोनि वरी ॥ येथोनि शिघतां लाज
मोठी । विनोद न करीरे ॥३॥ लाज सांडोनि परा चरण । तंव
मीं होईन प्ररान्न ॥ एकाजनाईनीं निःशंक झाल्या । जीवींची
जाणूनि खूण वो ॥४॥

१३३. कृष्णरूपीं भाळल्या गोपिका नारी । मित्त्व नवा कृष्ण
जीवा आवडतो भारी । पवन वेगीं चलिल्या काळिंदी तीरीं ।
चिदानंद भावें भोगावां श्रीहरी ॥१॥ वाजती गाजती अनुहृत
टिपरी । वारा सोळा मिळोती गौळ्याच्या नारी । प्रातःकाळीं जाती

यमुना तीरिं । कृष्ण प्राप्तिलागीं पूजिती गौरी ॥२॥ एकमेकीतें
खुणाविती दृष्टी । हरिरूपीं आवड जीवा लागली मोठी । समर्थी
एकांत होईल काय भेटी । मनीचें आर्त सांगूं गुज मोष्टी ॥३॥ कृष्ण-
रूपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेषे अंजन
चंदन । रात्र आणि दिवस कृष्णाचें ध्यान । एकाजनादनीं
चरणीं वेधलें मन ॥४॥

१३४. चंद्राहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ । तें मज केवळ
वेधियेलें ॥१॥ वेध कैसा मज लागला वो बाई ॥ध्रु०॥ अमृताहुनी
स्वादु गगनाहुनी मृदु । रूपेविण आनंदु देखिला बाई ॥२॥ एका-
जनादनीं आनंदु परिपूर्ण । कायावाचा मनें वेधिलें वो बाई ॥३॥

१३५. आजी वो कांहो कृष्ण नाहीं आला । ह्यणोनि खेद करी
गौळणी बाळा । काय वो ऐसा देहीं लागला चाळा । कांरे न येसी
बाळा नंदाचिया ॥१॥ कवण देवां नवसीं नवसूं । कवणा गुरूतें
मार्ग पुसूं । कै भेटेल हा हृषिकेशू । ह्यणोनि मन जाहलें उदासू
॥२॥ हा कृष्ण आजी कां घरीं नये । आतां काय करूं यासी उपाय ।
एकाजनादनीं धरूं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥

१३६. दिव्यतेज झळकती रत्नकीळा फांकती । अगणीत लावण्य
तेजप्रभा दिसतीगे माये ॥१॥ कानडा वो सुंदर रूपडागे । अंतरीं
बाहेरीं पहातां दिसे उघडागे ॥२॥ आलिंगनालागीं मन उताविळ
होय । क्षेम देतां माझे मीपण जाय ॥३॥ मार्गे पुढें चहुंकडे उघडें
पाहीं । पाहावयासी गेलें मजला ठक पडलें बाई ॥४॥ बाहेरी
पाहूं जातां अंतरीं भासे । जें जें भासे तें तें थेंकीथेक समरसें ॥५॥
एकाजनादनीं जिवांचा जिव्हाळा । एकपणें पहातां न दिसे दृष्टी-
वेगळा ॥६॥

१३७. देह-गेह कर्म सारुनी । शेजे पहुडलीं निज समाधानीं ।
कृष्ण वेणु गीत थें श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥ जीवीं
लागलें हरीचें ध्यान । काहीं केलिया न राहे मन । प्रेम पडींभरें
येतसे स्फुंदेन । हरिचरणीं तें वेधिलें मन वो ॥२॥ लाज सांडोनी
जालें निर्लज्ज । सासु सास-यासी नाहीं मज काज । माया माहेर

अंतरलें सहज । हरिचरणीं तो वेधलें निज वो ३ चिदाकार्शांचें स्वच्छं
चांदिणें । कृष्ण प्रभा ते चंद्र परिपूर्णें । ध्येय ध्यातां खुंटलें तेंणें गुणें ।
एकाजनार्दनीं सहज एकपणें वो ॥४॥

१३८. ज्ञाति कळ सांडिलें आर्क्षीं वेगीं । माया माहेर ल्यजिलें
तुजलागीं । अंग आर्षिलें अंगीचीये अंगीं । शेर्खीं रतलासि दासी
कुत्रेलागीं ॥१॥ सर सर निर्गुणा तूं अगुणाचा हरी । जवळी
असतां जालासी कैसा दुरी । चित्त उतटे चिंतितां निरंतरीं । मन
मांवल्लें न दिसे दृश्याकारीं वो ॥२॥ तुजलागीं सांडिला
देहरांग । तुजविण विटला विषयभोग । जळो तुक्षा उपवेश सांगसी
योग । आह्वां देईं सप्रेम संयोग ॥३॥ एक म्हणती गे सांडा शब्द
आटी । शब्दा नातुडे कोरब्धा ज्ञान गोष्टी । आजिचा गुदीन श्री-
कृष्णीं झाली भेट्टी । हरुषें निर्भर स्वानंदें भरली सृष्टी ॥४॥ एक
म्हणती गे सांडा शब्दज्ञान । ध्येय जोडलें काईरों आतां ध्यान ।
भज्य भजक एक झाले भजन । गेलीं त्रिपुटी मिथ्या मोक्ष बंधन ।
॥५॥ एक म्हणतीगे चला मांडू रासू । क्षणे उगवेल मायामय दिवसू ।
दैवें जोडला गे कृष्ण परमहंसू । शोधो निज तत्त्व सांडोनि आळसू
॥६॥ गोपी मंडळीं मिळाली कृष्णापाशीं । जैशा रश्मि मिनलयां
रविबिंबारी । कृष्ण भोगितां नाठवे दिननिशी । एकाजनार्दनीं
ऐक्यतां प्रेमेंसी ॥७॥

१३९. कृष्ण मूर्ति होय गे कळों आली सोय गे । प्राणाचाही
प्राण पहातां सुख रांगूं काय गे ॥१॥ तुळशी माळ गळीं गे कस्तु-
रीचा टिळा गे । अर्धांनीं रुक्मिणी विंक्षणे वारित गोपी बाळा गे ॥२॥
पीतांबरारी कारा गे कशिली सावकाश गे । नारद तुंगर गायन करती
पुढें निजदास गे ॥३॥ भक्त कृपेचि माय गे वोळखिली विटाई गे । एका-
जनार्दनीं विटे जोडियेले पायगे ॥४॥

१४०. चला बाईं वृंदावर्नीं, रासक्रीडा पाहूं । नंदासा बाळ
येणें केला तवलाळ ॥१॥ कल्पनेचीं सासू हत्ता बहुताचि जाचू । वेह
भाव ठेउनी पायीं ब्रह्मपदीं नाचूं २ सर्व गर्व सोडूनि बाईं चला हरी-
पाशीं । द्वैतभाव ठेउनी पाशीं हरीरूप होशी ॥३॥ एकाजनार्दनीं
विश्वव्यापक ह्या देव । एक एक प्राहतां अवधें स्वप्रवत वाय ॥४॥

१४१. ब्रह्म कैसें वेडावलें गो बाईये ॥४०॥ निर्गुणो ह्येते सगु-
णा आले । त्रिभुवन उद्धरिलें बाईये ॥१॥ घेउती वसुदेवें गोकुळा
नेलें । यशोदेनें खेळविले गो बाईये ॥२॥ एका एकपण तेही जेलें । जनीं
जनार्दन केलेगे बाईये ॥३॥

१४२. काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुचे पाठीं ।
॥१॥ अरे हरी व्रज वांकुडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे
तटीं ॥२॥ राधा गोरटी हातीं वाटी । लागली कृष्णाचे पाठीं ॥३॥
एकाजनार्दनीं झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥

१४३. देखिला अवचिता डोळां मुखाचा सागर । मन बुद्धि
हारपली झाले एकाका । न दिसे काया माया कृष्णीं लागला मो-
हर ॥१॥ अद्वया आनंदारे अद्वया आनंदारे । वेधियल्या कामिनी
अद्वया आनंदारे ॥२॥ खुंटलें येणें जाणें घर सासुर । नाठवे आप-
पर वेधियेलें सुंदर । आतें सबाह्य व्यापिलें कृष्ण परात्पर नागर
वो ॥३॥ सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा । एकाजनार्दनीं
कृपा केली परिपूर्णा । गगनीं गिळियलें येणें उरी नुरेचि आपणा ॥४॥

१४४. मै दधी बेचन चलि मथुरा । तुम कैव धारे नंदजीको छोर
॥१॥ भक्ति का आचला पकडा हरी । मत खेचो मोरी फारी चुनरी
॥२॥ अहंकारका मोरा गरगा फोरा । व्हाको गोरस सबही गीरा ॥३॥
द्वैतनकी मोरी आंगीया फारी । क्या कहूं मै नंगी नार उघारी
॥४॥ एकाजनार्दन ज्यासो भेटा । लागत पगसे कछु नहीं छुटा ॥५॥

१४५. मारी गावठी चुकलीछे भाई । देखन देखन त्रिभुवनछे
आई । उन शोधन लागछे भाई । अब कैसीगत करछे आई ॥१॥
मथुरा लमानीन मारो नामछे । गावठी देखत आई गांवछे । दृष्टी
देखन नही मनछे । कैसे भुलाय कान्हयानछे ॥२॥ भुली भुली
आई मानछे । कही मीलन मोरे ध्यानछे । एकाजनार्दनसे पगछे ।
अखंड चित्त जडे गावठीछे ॥३॥

१४६. दे दे दे मोरी कन्हया लाल साडीछे । तुम भलो नंदजी
नंदन लालछे ॥१॥ मैतो आई मथुरा हाटछे । बिपारी तूं क्या धरे
घाटछे कन्हया ॥२॥ ज्याकर बोलेंगी जसोदानदछे । तारी खोड

तोडुंगी हातछें कन्हया ॥३॥ एकाजनादेन धिनती करतछे ।
दोनो हात जोडकरछे कन्हया ॥४॥

१४७. भुली भटकी आई कान्हा तोरे गांवछे । मारो नंदनंदन
चित्त जडो तोरे पावछे लालना ॥१॥ चली आई परपंच हाटरो ।
तूं कैव धरीयो मेरे वाटछे ॥२॥ आव तूं नंदनंदन लालछे । मै
गारी देऊं तुजसे लालना ॥३॥ एकाजनादेन नाम तोरे गांवछे ।
पीरीत बसे तारे चरणछे लालना ॥४॥

१४८. हो भलो तुम नंदन लालछे । मुजे गांवडी वतावछे १
आगल पिछील ध्यानमे आवछे । गंगल नाम तोरा मै गावछे ॥२॥
तारो सुंदर रूप मोरे मनछे । प्रीत लगी कान्हा हगछे ॥२॥ एका-
जनादेनी तोरे नागछे । गावत ध्यावत हृदयमेछे ॥४॥

१४९. याहांकी बात नही मेरी आवछे । तोरे चरणकमल मै
ध्यावछे ॥१॥ सुंदरतु नंदनंदन लालछे । गळा शोभे
बैजयंती मालछे ॥२॥ पीत पीतांबर घोंगरीयाछे । गोपाळ
नाचती तोरे सातछे ॥३॥ एकाजनादेनी रखत गावडीछे । चित्त
जडे मोरे पावडीछे ॥४॥

१५०. देखे देखे मे जसोदा मायछे । तोरे छोरियामें मुजे
गारी देवछे ॥१॥ जमुनाके पानीया मै ज्यावछे । बीच गीलके
घांगरीया फोडछे ॥२॥ मैने ज्याके हात पकरछे । देखे आपही
रोवछे मायना ॥३॥ एकाजनादेन गुन गावछे । फेर जन्म नही
आवछे मायना ॥४॥

१५१. देवरे देवरे मोरी घांगरीया लालछे । मै घोडुंगी जेरोदा
मायछे ॥१॥ हामरहो नंदसे नामछे । तारो भीड नही मारो कागछे
॥२॥ आकर पकरीयो मोरे आंगछो । मै लाजे न आइगे मा
आवछो ॥३॥ एकाजनादेनी तोरे पुत्रने हामछे । फजीतीने मानली
आइछे ॥४॥

१५२. मै ज्यावगी छोरकर तोरे गांवछे । तूं खोरी मतकर
मोरे लालछे ॥१॥ मोरे घर तूं आकर लालछे । माखन चुरावत
आपने हातछे २ मै कहुंगी तोरे मातछे । किसनने चोरी करी गोरी
घरछे ॥३॥ कहे एकाजनादेन लालछे । चरण पकर मो तुमछे ॥४॥

१५३. माई मोरे घर आयो शामछे । गावडी छोडी मोरे मनछे ॥१॥ दधी दुध माखन चुरावे हमछे । छोकरीया खि-
लावन देवछे २ मारी सुसोवन लगीछे । बालन उनके पकड लीनछे ॥३॥ एकाजनार्दन थारो छोरेछे । ब्रेड लगाये माई हमछे ॥४॥

१५४. हमे आपले सोवैले घरछे । रात आयो थारो शामछे ॥१॥ मारी वेनी पकड करी हातछे । दाढी बांधी गाठछे ॥२॥ मोरी घागरीया फोर करछे । भागन गयो आप घरछे ॥३॥ एकाजना-
र्दनी तोरे शामनेछे । मोरो संसारको नाशछे ॥४॥

विरहिणी.

१५५. कसा मला टाकुनी गेला राम ॥ध्रु०॥ रामाविण जीव
व्याकुळ होतो । सुचंत नाही काम ॥१॥ रामाविण मज चैन पडेना ।
नाहीं जीवासी आराम ॥२॥ एकाजनार्दनी पाहुनी डोळा । स्वरूप
तुझे घनशाम ॥३॥

१५६. वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला
सोह समता संग । जीवीं जीवलग जाला अनंग । भेटवा भेटवा
मज श्रीरंग ॥१॥ ऐशी विरहिणी बोले बोली । करे हरी तूं सांडी
केली ॥ ध्रु० ॥ समभाग तुज पहावया । मन आमुचें गुंतलें । देव-
राया । तूं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पाया ॥२॥
आमुचा विरह कोण निवारी । विरहिणी बोले ऐशिया परी । एका-
जनार्दनीं विनवी श्रीहरी । जन्ममरणान्ना विरह निवारी ॥३॥

१५७. कोण्या विथोगें गुंतला कवणें हातीं । परापश्यंती
मध्यमा जया ध्याती । श्रुति शास्त्र जया भोंडती । तो कांहो रसला
श्रीपती ॥१॥ येईं येईं कान्हा देईं आळिगन । भेटी देखनि पुरवीं
पूर्ण मनोरथ । विरहविरहा करी समाधान । दावीं तूं आपुले चरण
॥२॥ येथें अपराध आमुचा नाही । खेळ सर्व तुझा पाहीं । एका-
जनार्दनीं नवल काई । एकदा येउनी भेटी देईं ॥३॥

१५८. विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पूर्वकर्म आड
ठेले । धांचे न येती नाम सांवळे । तथा विरहा मन माझे वेधले
॥१॥ ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणों सांवळा । प-

हातां पहातां टकविलें गोपाळां । ऐसा याचा विरह लागला ॥२॥
नेणों काहीं कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जालें ।
एकाजनार्दनीं कौतुक बोले । ऐसा दुःखा विरहिणी बोले ॥३॥

१५९. नको नको दूर देशीं । आह्मा ठेवीं चरणापार्शीं । मग
या विरहा कोण पुसी । ऐसी इच्छा देईं आम्हासी ॥१॥ पुरे पुरे
संसार विरह छंद । तेणें तूं अंतरसी गोविंद । ह्यैताचा नको देऊं
बाध । हृदयीं प्रगटोनी दावीं बोध ॥२॥ विरह हरीं सत्वर देवरा-
या । परेपरता प्रगटोनी दावीं पायां । दुजें मागणें आणीक नाहीं
काह्या । एकाजनार्दनीं शरण तुझीया पायां ॥३॥

१६०. समचरणीं मन माझें वेधलें । तें वेगळें होतां विरह
बोलें । हर्षां मर्षां चित्त उन्मन ठेलें । म्हणोनी विरहिणी विरह
बोले ॥१॥ सांवळिया कान्हया नको जाऊं दुरी । राहें परेपरता
परतोनी हरीं । पश्यंती मध्यमा मरुनी बैखरी । चारी घाचा तटस्थ
जाहल्या हरी ॥२॥ तुझ्या वियोगाचा न व्हावा राग । अखंड नामीं
असे अनुसंधान । शरण एकाजनार्दन । कायावाचा मनें जाणोन ३

१६१. आशा मनीपाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी
ठेला । जवळी असेनी बोलती अबला । कवणे गुणें कान्हु रुसला १
धावें धावें कान्हार्डि नंद नंदना । पुरवीं तूं आमुची वाराना । आ-
णिक नको दुजी कल्पना । विरह निवारीं देईं दर्शना ॥२॥ छंदें
छंदें विरहिणी बोले । कावो बोलण्या अवोलणें जालें । एकाजना-
र्दनीं ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥

१६२. जन्म जन्मांतरीं विरहिणी । होती बुध्दित अंतःकरणीं ।
दुःख सोशिलें होतें मागें जन्मीं । ये खोपे निररालें स्थूळ कारणीं
॥१॥ येउनी भेटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत ।
मना समूळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥ दुःख किटलें
सुख जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार । एकाजनार्दनीं भेटला
परात्पर । तेणें संसार विरह मेला मिर्धार ॥३॥

१६३. काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ ।
कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ ॥१॥

नको नको वियोग हरी । येई येई तूं क्षडकरी । आत्मा भेटें नको धरूं हुरी । वियोग जाहला तो आवरी ॥२॥ तुझीया भेटीचें आर्त मनी । आकारणें विरह बोलणें वाणी । एका शरण जनार्दनी । वियोग गेला पहातां रामचरणी ॥३॥

१६४, मार्गें विरह बहुतांशीं झाला । संसार श्रम वायां केला । क्षणभरी विभ्रांति नाहीं मला । तो सहस्र जिवलग भेटला ॥१॥ आतां विरहाची सरली गोठी । डोळेभरी पाहिला जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समूल दृष्टी ॥२॥ एकाजनार्दनीं पाहतां आनंदले । जन्मजन्मांतरींचें दुःख फिटलें । विरहाविरहें हर खुटले । कायावाचामनें वेधलें वो ॥३॥

१६५, बहुत जन्में विरहें पीडली । नेणों कैशी स्थिर राहिली । मन आशा गोविंदीं वेधली । तों मध्यमा वैखरीथि गुंतली वो ॥१॥ चारी वाचांपरता सांबळा । विरहिणीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तें नेणों आह्मी अबला वो ॥२॥ विरह जाईल कैशा परी । पूर्वपुण्य सुकृत पदरीं । एकाजनार्दनीं भेटेल हरी । तें विरह नोहे निर्धारीं ॥३॥

१६६, येई वो श्रीरंगा कान्हा बाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतून पाहीं । वैद्योगें सांपडला सगुण देहीं ॥१॥ सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें रात्रद । वाचा कुंठित हरपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥ स्थिर स्थिर मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली । समाधी जन्मानी स्थिरावली । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥ संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एकाजनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥

१६७, भिन्न माझ्यानीं रात्रीं नारी । विरह करी वैसोनि अंतरीं । केधवी भेटेल श्रीहरी । तों नवल जालें अंतरीं तो ॥१॥ अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनी गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥ एकाजनार्दनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला वेहल्यांग । सुखें सुख झालें अनुरागवो ३

१६८. विषय विरह गुंतले संसारी । तया जन्म जन्मांतरीं
फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागीं न गुंता संसारी ॥१॥
मज सोडवा. तुझी संतजन । या विषयविरहापासोन ॥धु०॥
क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरां
पैलपार । संतसंग मिळलिया ॥२॥ यांशी शरण गेलियावांचुनी ।
संतसंग न जोडे त्रिभुवनीं । शरण एकाभावे जनादनीं । विरह
गेला समूळ निरसोनी ॥३॥

१६९. ऐशी निर्धारें विरहिणी करी । परेपरता देखेन श्रीहरी ।
मन पवन साधन न करी । संतरंग धडलीया धन्य संसारीं ॥१॥
धन्य धन्य संतमाहिमा । विरह गेला पावले सुखधागा ॥ धु० ॥
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह शुंकीन गी जाण ।
नामावांचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पूर्ण ॥२॥ एका-
जनादनीं सत्य वचन । विरहाविरह गेला गुळीहुनी । नाम जपतां
स्थिर झालें मन । विरह गेला त्यागून ॥३॥

१७०. रात्रंदिवस मन रंगलें । हरी चरणीं चित्त जडलें । विर-
हाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥ विरह गेला गुळ
झालें वो माय । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धु०॥ संतरंग घडला
धन्य आजी । मोह ममता तुटली माक्षी । आंती फिटोनी गेलीं
सहजीं । विरह गेला सुख झालें आजी ॥२॥ धन्य संतरंगती
अवघी झाली विश्रांति । एकाजनादनीं चित्तीं । विरहआंति निरसली ३

१७१. अनुतापें विरहिणी बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे ।
संगवर्जित मज झालें ऐसें । कोणें योगें भेटी नरो ॥१॥ मज भे-
टवा संत संगती । तेणें निवारेल सर्व आंति ॥धु०॥ विरहें बहुत
पीडिली बाळा । कोण शांतयी तया अमलां । वेधें श्रीरंग जीवीं ला-
गला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥ नेणें आप-
रावें दुजे काहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सो-
डवी गुप्त मज देहीं । या विरहा अंत पार नाहीं ॥३॥ ऐसा विरह
करितां दुःख । दैवयोगें घडलें संत सुख । तापलाय विरह गेला
देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥ संतसंगें निरसे विरह ।

पावन देह झाला विदेह । एकाजनाईनीं आनंद पाहे । विरह निर-
सला सुख झालें गे माय ॥५॥

१७२. बोला बोल विरहिणी बोले । गगनीं चांदणें शुद्ध शोभलें ।
त्यामाजी घन सांवळा खेळे । कर्मदशें वियोग जाला वळें ॥१॥
दावागे दावागे कृष्णवदन । विरहाचें दुःख दाखण । कोण्या कर्में
झालें खंडन । कांही यदुनंदन न बोले ॥२॥ विरह तापें तापलें
भारी । कोण आतां दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका-
जनाईनीं दाविला श्रीहरी ॥३॥

१७३. युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवी ध्यानीं मनीं
चक्रपाणी । ह्मणोनि वियोगाची जाचणी । तो भेटला संतसंग-
साजणी ॥१॥ विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मींची
तुटे वेरक्षार वो ॥४॥ घडतां संतसंग विश्रांति । तुटली माया
पडळप्रांति । भव संसार याची झाली शांति । संत महिमा वर्णवा
किती ॥२॥ महिमा वर्णितां विरहा फिटलें । एकाजनाईनीं तया
भेटलें । सुख अनुभवं अंतरीं दाटलें । विरहाचें बीज भाजिलें वो ३

गोपींचे खेळ.

जातें.

१७४. सुंदर माझें जातें फिरे बहुतेकें । ओंव्या गाऊं कौतुकें तूं
येरे वा विठ्ठला ॥१॥ जीवशिव दोनी खंटे गे प्रपंचाचे नेटें गे ।
लावुनी पांचीं बोटेंगे तूं येरे वा विठ्ठला ॥२॥ सासु आणि सासरा
दर तो तिसरा । ओंव्या गाऊं भ्रतारा । तूं येरे वा विठ्ठला ॥३॥
बारा सोळा गडणी अवध्या कामिनी । ओंव्या गाऊं वसूनि तूं येरे
वा विठ्ठला ॥४॥ प्रपंचदळण दळिलें पीठ भरिलें । सासुपुढें ठेविलें
तूं येरे वा विठ्ठला ॥५॥ सत्त्वाचें आधण ठेविलें पुण्य वैरिलें । पाप
तें उतूं गेलें तूं येरे वा विठ्ठला ॥६॥ एकाजनाईनीं जातें गाइल कीर्त
राहिल । थोडासा लाभ होईल तूं येरे वा विठ्ठला ॥७॥

दळण.

१७५. माया जिवलग जातीं बैसली कृष्ण ह्मणे गे आई ।
दळण दळितां शिणलिसी हात लावूं गे आई । समान तळीं तळी-

वर ठेवी पा वो ढाथी । क्षणामाजि मी वो दळीन तूं कीतुक पाहीं
 ॥१॥ येईगे येईगे येईगे कान्हाई हात लावीं तूं वहिली । जातीये
 जातां त्रिणलिये किती दळू एकली । त्रिसावा निजाचा तूं माझा
 त्रिधाती साउली । येईगे येईगे येईगे कानाई ॥ धु० ॥ ब्रह्माह्मसरि
 टांकिया उकटी द्वैत दळी । अधिष्ठान खुंदा निश्चळ दोही येकची
 बोली । पाहिले चारी निरसोनि निज नित्य न्याहाळी । राहाही
 वैरण वैरणी अठराही दळी ॥२॥ पंच भूतें पंच धान्यें
 दळियेलें जाता । शशीं सूर्य दोन्ही दाळिले प्राणान्ध्या समता ।
 ध्येय ध्याता ध्यान दळियलें धारणा धरिता । पंच विषय तेही
 दळियले वैराग्यें राहाता ॥३॥ वैकुंठ कैलारा दाळिले मती एक
 देशी । क्षीरसागर तोही दळियला क्षेषशयनेरी । भुव तोही
 जाता वैरिला अठळ पदेशी । जे जे देखे तेही दळियले दृश्या-
 दृश्यासी ॥४॥ वासना मिथ्या भाजूनि वैरिलिया जाता । मेळवळी
 गुण घातले समान रामता । गुणा गुणातेही दळियलें पहाते पहाता ।
 ब्रह्मा विष्णु रुद्र दळिले ओवीया गाता ॥५॥ कर्माकर्मा कैरी दळिलें
 जन्म मरणेसी । मीतूपण दोन्ही दळियलें जीव शिवेरी । पुढें वैर-
 णिया कांहीं न दिसे पहाता चौपासी । माया तेही जारा दळिली
 दळते दळणेसी ॥६॥ वृत्ती तेही निवर्तली पडियेली ठका । समाधी
 उत्थान दळियले देह बुद्धीरी देखा । दळितें जातें तेंही दळियलें
 कवलुक देखा । स्वभावे लीला हे खेळे जनार्दनीएका ॥७॥

१७६. येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळितां
 त्रिपाले हात लावीं वहिली ॥धु०॥ वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंदा
 थापटोनी । अनुहत वळण मांडुनी त्रिगुण वैरणी घातले ॥ येई० ॥
 ॥१॥ स्थूल सूक्ष्म दळियेले देहकारणासहित । महाकारण दळियेले
 औद मात्रेसहित ॥ येई० ॥२॥ दक्षा दोनी दळिल्या द्वैत अद्वैतास-
 हित । याही व्यापक दळियेले अहंरोहंसहित ॥ येई० ॥३॥ एका-
 बीस स्वर्ग दळियेले चवदा भुवनांसहित । रास पाताळें दळियली
 सप्तसागरांसहित ॥ येई० ॥४॥ बारा सोळा दळियल्या राजाधीरा-
 हित । चंद्र सूर्य दळियले तारागणांसहित ॥ येई० ॥५॥ नक्षत्र वैरण

घालुनी नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेले ब्रह्मा विष्णु-
सहित ॥ येई० ॥६॥ ज्ञान अज्ञान दळियेले विज्ञानासहित । भीतृपण
दाळियेले जन्ममरणासहित ॥ येई० ॥७॥ ऐसें दळण दळियेले दोनी
तळ्यांसहित । एकाजनार्दनी काहीं नाही उरले द्वैत ॥ येई० ॥८॥

कांडण.

१७७. विवेक कांडणी कांडिते साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे
॥१॥ देह हें उखळ मन हें सुसळ । कांडिले तांदूळ विवेकाचे ॥२॥
एकजनार्दनी कांडण कांडिता । ब्रह्म सायुज्यता प्राप्त झाली ॥३॥

पिंगा.

१७८. पिंगा बाई पिंगा गे । अवघा धांगडे धिंगा गे ॥१॥
सांडोनी संतांची गोडी गे । कासया पिंगा जोडी गे ॥२॥ नको
घालूं पिंगा गे । तुझी रामरंगी रंगामे ॥३॥ एकाजनार्दनी पिंगा गे ।
कायावाचा गुरुचरणी रंगा गे ॥४॥

१७९. निराकाराचा आकार झाला । खांतच माझा पिंगा
जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥ माझा पिंगा घालितो पिंगा
॥१॥ पिंग्यापासून शंकर झाला । ढंबळ्या नंदीवर बसून आला ।
माझ्या पिंग्याने धक्का दिला ॥ माझा० ॥१॥ पिंग्यापासून मच्छ
झाला । शंकासुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला ॥
माझा० ॥२॥ पिंग्यापासून कूर्म झाला । पर्वत पाठीवर घेतला ।
चौदा रत्ने घेऊन आला ॥ माझा० ॥३॥ पिंग्यापासून वराह झाला ।
हिरण्याक्षाचा प्राण घेतला । पृथ्वी वरती घेऊन आला ॥ माझा० ॥
४॥ पिंग्यापासून नारसिंह झाला । हिरण्यकश्यप वैद्य वाधिला ।
प्रन्हाद भक्त रक्षिला ॥ माझा० ॥५॥ पिंग्यापासून वामन झाला ।
वलीदान मागूं आला । बळी पांताळी घातला ॥ माझा० ॥६॥
पिंग्यापासून मार्गव झाले । सातेचे शिर छोदियेले । अंधचे राजे ना-
हीसे केले ॥ माझा० ॥७॥ पिंग्यापासून राम झाले । पितृवचन सां-
भाळिले । रावण कुंभकर्ण मारिले ॥ माझा० ॥८॥ पिंग्यापासून कृष्ण
झाला । कंसाचा प्राण घेतला । गोकुळ सोडून मथुरेसी आला ॥ माझा०

॥९॥ पिंग्यापासून बौद्ध झाला । दिलें जगन्नाथ नांव त्याला ।
भक्तांनीं दहीभात चारला ॥ माझा ० ॥१०॥ ऐसा निराकाराचा पिंगा ।
त्यांत माझा श्रीरंगा । एकाजनादनीं पांडुरंगा । माझा पिंगा
घालितो धिगा ॥११॥

फुगडी.

१८०. फुगडी घालीं मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणांची ॥१॥
चाड नाही कोणाची । आण सदगुरु चरणांची ॥२॥ फुगडी घाली
आज मे । नाचूं सहजा सहज मे ॥३॥ एकाजनादनीं निज मे ।
वंदूं संत चरणरज मे ॥४॥

१८१. उठोनि येके दिनीं ह्याणे यशोदा कान्हया । गोधनें
वेळनियां जाई वनासी लवलाहा ॥१॥ सवें मिळाले चिमणें सव-
गडी । सिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥ एका-
जनादनीं गाई सोडिल्या साऱ्या । रामकृष्ण सवंगडीया देव
येती पहावया ॥३॥

१८२. वेडनीं गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खे-
ळताती जगजेठी ॥१॥ मेळवोनी गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न
कळेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥ नानापरींचे खेळ
खेळती गोपाळ । नाचती गदारोळ मिळोनी सकळ ॥३॥ एकाजना-
दनीं खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमर ह्यणताती सांघळा ४

१८३. आनंद सोहळा वृंदावनीं पाहों । नंदजीचा कृष्ण तेणें
केला नवलावो ॥१॥ धाकुले सवंगडे गौळणीचा थाट । वेणु पांवा
वाजवित्ती नाचती दाट ॥२॥ एकाजनादनीं वेधलें मन । पाहतां
पाहतां चित्त जालें उन्मन ॥३॥

१८४. सैराट गोधनें चालती वना । तयांमार्गे चाले वैकुंठीचा
राणा ॥१॥ सांघळें चतुर्भुज मेघश्याम वर्ण । गाई गोपाळासमवेत
खेळे मनमोहन ॥२॥ यमुनेचे पावळीं मिळोनियां सकळीं । खेळे
चेंडुफळी गडियांसम ॥३॥ एकाजनादनीं मदनपुतळा । देखियेळा
डोळां नंदरायाचा ॥४॥

१८५. विष्णु मूर्ति चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वन-
माला शोभती ॥१॥ गाई गोपाळ संवगडे वनां । घेऊनियां जाय
खेळे नंदाचा कान्हा ॥२॥ विटीदांडू चेंडू लगोरी नानापरी । खेळ
मांडियेला यमुनेचे तीरीं ॥३॥ एकाजनादनीं पाहतां तन्मय ।
वेधले मन वृत्तिसहित माय ॥४॥

१८६. जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक मे माये । तो गोकुळीं गाई
चारिताहे ॥१॥ पहा हो झुलला भक्ति प्रेमासी । शिदोन्या चोरनी
खाये वेगेंसी ॥२॥ एकाजनादनीं व्यापक देखा । तो गोकुळीं
चोरी करी कौतुका ॥३॥

१८७. परब्रह्म सांवळा खेळे यमुनातीरीं । सर्वे घेउनी मायी
गोपवत्स नानापरी ॥१॥ कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीं-
भात खाऊं ॥२॥ नाचती गोपाळ एक एकाच्या आवडी । पर-
ब्रह्म सांवळा पहातसे संवगडी ॥३॥ एकाजनादनीं ब्रह्म साराचें
सार । धन्य भाग्य गौळीयांचें कृष्ण खेळे परिकर ॥४॥

गोपांचे खेळ.

१८८. खेळ मांडिलावो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ
मांडिला वो ॥१॥ पंचप्राणांचे गडी वांटिले । तेथे जीवशिव नाम
ठेविलें वो ॥२॥ एकाजनादनीं खेळ मांडिला । शाहणा तो येथे नाही
गुंतला वो ॥३॥

१८९. यमुने तटीं मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ संवगडे
॥१॥ जाहले गडी दोहींकडे । येकीकडे रामकृष्ण ॥२॥ खेळती विटी-
दांडू चेंडू । भोंवरे लगेच्या उदंडू ॥३॥ ऐसा खेळ खेळे कान्हा ।
एकाजनादनीं जाणे खुणा ॥४॥

टिपरी.

१९०. खेळसी टिपण्या घाईरे । वाचे हरिनाम गाईरे । टिप-
रीस टिपरी चुकू जातां भाई । पडसी यमाच्या घाईरे ॥१॥ सहा
चार अठरा गडयांचा मेळारे । टिपरीयांचा खेळ खेळारे ।
एका खेळा दोन्ही गुंतला । यमाजी घालील डोळारे ॥२॥ वांयां

खेळ खेळतोसी वाळारे । सावध होई पाहें डोळारे । एकाजनार्दनी
शरण जातां । चुकशील काळिकाळारे ॥३॥

१९१. अनुहत्त टिपरी घाई खेळ जाणें तो भाईरे । खोटा खेळ
खेळोनि काय स्वतः अनुभव घेईरे ॥धु०॥ मत्स्येंद्र कुळीं एक गोरख
जाला तो बहुत खेळ खेळलारे । पवन साधूनि अष्टांग योरो तेंणेंचि
बळें मातलारे । खेचरी भूचरी चाचरी धरुनी अगोचरी मिळालारे ।
गोल्हाट योग साधूनि तेणें काळ तो जिंकूनि गेलारे ॥१॥ तिष्ठ-
त्तांचा पोर एक ज्ञाना जाणतो खेळिया माजी राहाणारे । कवित्व
केलें प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिली घाणारे । असोनि मेला नसोनि
गेला काळ केला आंकारे । भले भले गडी मिळविले तेणें काय
सांगू कवणारे ॥२॥ जनार्दनाची सात पांच पोरे त्यांमाजी लाडका
येकारे । एकही साधन न करी परी तो बळेंचि मातला फुकारे । आप-
पर देहीं काहींच नेणे रायासी ह्याणे तो रंकारे । भले भले गडी मे-
ळोनि तेणें खेळ दाविला असकारे ॥३॥ तिघां जणांचें खेळणें
जालें चवथें एक उठविलेंरे । अनन्यभावे सद्गुरुचरणीं गुरुसी
शरण गेलेंरे । भवासी न भ्यालें कळलें ह्याणोनि तिघांचि समान
जालेंरे । आपण जैसें पूर्ण तैसें एकाजनार्दनीं केलेंरे ॥४॥

विटीदांडू.

१९२. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू । खेळें
विटीदांडू खेळें विटीदांडू ॥१॥ सत्त्व विटी घेऊनि हातीं धीर धरी
दांडू । भावबळें टोला मारी नको भेळें गांडू ॥२॥ ब्रीदगळ खेळ
खेळें लक्ष लावीतीसी । मूर्खापाचीं युक्ति नाही उडोनी गेली उशी
॥३॥ वकट लेंड मूंड नाल पुढें आणीं लेका । भावबळें खेळ खेळें
जनार्दनएका ॥४॥

१९३. बारा सोळा अठरा गंडियांचा मेळा । मांडियेला डाव
कोणें आवरी तयांला ॥१॥ खेळा भाई विटीदांडू खेळा भाई विटी-
दांडू । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडू ॥२॥ पांच सात
बारा नव तेरा यांची नका भरूं गोडी । खेळ खेळतां दात विचकून

पडाल घसीं तोंडी ॥३॥ एकाजनार्दनी कायावाचा शरण रिधा
पार्या । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उर्णे नाही ॥३॥

१९४. विट्टिदांडू चेंडू भला रे । मनीं समजोनि मारा टोला रे
॥१॥ खेळू विट्टिदांडू चेंडू । काळा नंका भिऊं गांडू रे ॥ धु० ॥ सहा
चार एकत्र करुनि अवघे पुढें रहा । सावध होऊनि धरा चेंडू
कोणी कोणाकडे न पहा ॥२॥ प्रपंचाचे घाई धन वित्त म्हणतां
भाई । हातींचा चेंडू सोडूनि देई पुढें मारील डोई ॥३॥ खेळ खेळा
परी मनीं धरा जनार्दन । तेंणें चुके जन्मभरण शरण एकाजनार्दन ४

१९५. एक पांच साल मिळोनी खेळती विट्टिदांडू । डाव आलियां
पळुनी जातां तया म्हणती गांडू ॥१॥ खेळीं विट्टिदांडू खेळीं
विट्टिदांडू ॥ धु० ॥ मुळींचा वांडू हातीं धरुनि भाववळें खेळूं खेळा ।
भक्तिवळें टोला माहं न भिऊं कळिकाळा ॥२॥ आपुली याची
सांडोनि आस जावें गुरूसी शरण । कायावाचामनें चरणीं लोळें
एकाजनार्दन ॥३॥

१९६. विट्टिदांडू खेळसी वांयां । चौऱ्यांयशीं वेरझारा होती
पाया ॥१॥ नको विट्टिदांडू सांडीं हा छंदू । आवडी वदें रामगो-
विंदू ॥२॥ किती वेरझारी करिसी पा वांयां । शरण रिधें एकाज-
नार्दन प्रायां ॥३॥

चेंडूफळी.

१९७. मिळवोनी पांच सात गडी भेळीं । डाव खेळती चेंडू-
फळी ॥१॥ खेळ चेंडूचा झेलारे झेला बाळा । विचारुनि खेळ खेळा
न पडूं प्रवाही काळा ॥२॥ वंदु यरडु मोरु नाकु मिळालेती गडी ।
एकाजनार्दनी शरण अनुपम्य धरा गोडी ॥३॥

१९८. सहज तो चेंडू समान फळी । झेलूं जाणें ती खेळिया
वळी ॥१॥ झेला रे भाईनो झेलारे । सवुह वचनें झेलारे ॥ धु० ॥
अवघे गडी समान रहा । येतां यावा सावध पहा ॥२॥ सुटे सुटे
तंव सरिसानि पावें । लक्ष जाणें तो साधारा नव्हे ॥३॥ गडियानें
गडियाची न धरावी आस । आपुलिया वळें घालावी कास ॥४॥

अभिमाना चढे तो बाहेरी पडे । हातींचें जाय मग उगलाचिरडे ॥५॥
एकाजनादर्नी येकची बोली । भावार्थी तो सहुरु वचनें झेली ॥६॥
लगोरी.

१९९. खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडू
घेऊनि आपुले करी । खेळताती एकमेक ॥१॥ देती आपुलाला
डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकितसे वैभव । आणिक
पहाती उगे दाव ॥२॥ बरोबर करूं गडी । नाहीं विषमता जोडी ।
चेंडू हाणती तांतडी । येती हरीया वैसती गडी ॥३॥ एकाजनादर्नी
कान्होबा भला । खेळ गोविलें कां सकळां । आपण असेचि निराळा ।
नवल कळा पाहे डोळां ॥४॥

२००. त्रिगुणात्मक मांडियेला डाव । सहा चार अठरा गडी
वांटिले एका त्याचें नांव ॥१॥ कान्होबा खेळू लगोरीचा खेळ ।
तुझी आझी मिळू एका ठायीं सहज होईल मेळ ॥२॥ चौदा बारा
सोळा पंचविसांचा कहनी मेळ । एक एका पुढें पळती अवघा हाल-
कळोळ ॥३॥ एकाजनादर्नी ह्याणे कान्होबा खेळ तूं आवरी । खेळ
खेळतां शिणलो आझी पुरे वा वेरझारी ॥४॥

भोंवरा.

२०१. भ्रम धरुनि वांयां कासया खेळसी भोंवरा । यम
मारी कुचा फिरसील चौ-यांयशीं घरां ॥१॥ पुढें शुद्धि करीं वाचें
स्मरे हरी । वांयां भ्रमं फिरसी गरगरां पडसी मायाफेरीं ॥२॥
एकावरी एक मारिताती घाय । दया नाहीं येत कोणाखालीं न
ठेवितो पाय ॥३॥ एका शरण जनादर्नी तरीच चुके फेरा । नाहीं
तरी फिरसी गरगरां ॥४॥

२०२. खेळे भोंवरा गे बाई भोंवरा । राधिकेचा नवरा ॥ध्रु०॥
माझ्या भोंव-याची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरां ।
राधिकेचा नवरा ॥ खेळे० ॥१॥ भोंवरा बनला निर्गुणी । त्यावर
चंद्र सूर्य दोनी । जाळी शंकर गवरा । राधिकेचा नवरा ॥ खेळे० ॥
॥२॥ एकाजनादर्नी खेळिया । भोंवरा खेळून पाहें चेलिया । नाद
देतो हरिहरा । राधिकेचा नवरा ॥ खेळे भोंवरा० ॥३॥

लपंडाई.

२०३. कृष्णा कैसी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाहीं ।
तेथें लपावे कवणे ठायीं । तुजें देखणें लागलें पाहीं ॥१॥ कान्होवा
पाववी आपुल्या खुणा ॥ध्रु०॥ लपूं ममतेच्या पोटी । जेथें तेथें तुझीच
दृष्टी । तेथें लपायाची काय गोष्टी । तुजें देखणें लागलें पाठीं ॥२॥
लपूं गिरीं कपाटीं कडवसा । जेथें तेथें तुझाचि ठसा । एकाजनादनीं
सरिसा । तेणें मोडली खेळायची आशा ॥३॥

२०४. उघड जर्गीं दिसोनियां कां झांकितोसीं डोळा । पहातां
पहतां खेळामध्यें वरपडा होसी काळा ॥१॥ नको खेळूं लपंडाई
नको खेळूं लपंडाई । मिळाले ते गडी जाती प्रळुनी पडाल दांत
विचकून भाई ॥२॥ उगाचि डोळे झांकुनी कारे होसी अंध । संसार-
मायामोह याचा टार्की वा छंद ॥३॥ शरण एकाजनादनीं जातां
जुके हा खेळ । नाहीं तरी पडसी गुंतोनी कोण करील कळवळ ॥४॥

सुरकाठी.

२०५. घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकाठीरे ॥१॥
खेळें सुरकाठी पोरा खेळें सुरकाठी । विपयाची वासना धरुनी
चढसी प्रपंच्याचे झाडीं ॥२॥ बुडापामून शेडारे चढसी फांदो
फांदीरे । कामक्रोध पोरें लागती पाठीं ह्मणती माझा दादारे ॥३॥
धरी एकाजनादनीं गोडी तरी खेळ जोडीरे । वांयां खेळ खेळूं
जातां होईल भरकवडीरे ॥४॥

वावडी.

२०६. अलक्ष केली वावडी । लक्षात्ना दोर परवडी । उडविती
बारा चौदा गडी । भरली ती गगनीं उडी ॥१॥ भली चंग वावडी ।
दादांनो भली चंग वावडी ॥ध्रु०॥ औट हात सोडोनी दोरा । मध्यें
कामटी लाविल्या वारा । आत्मस्थितीचा चंग उबारा । वावडी
उडती अंबरा ॥२॥ साहा चार मिळवोनी गडी । अठराजण सोडिती
वावडी । एकाजनादनीं त्याची जोडी । जनार्दनाचे पायां गोडी ३

एकीबेकी.

२०७. एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी ह्मणतां जिंकि-

शी वेकी ह्यणतां हरी ॥ धु० ॥ नव्हे काई बाई तेथें झालें एक सून्य ।
त्यासी फांटा फुटतां मग लेखा आलें जाण ॥ येकीवेकी ० ॥ ११ ॥ एक
दोन तीन पांच विस्तारिलां जाण । दहापासुनी सहस्रवरी एक
झाला पूर्ण ॥ २ ॥ एक ब्रह्म पूर्ण तेथें फाट झाली माया । एकाजना-
दर्दनीं नित्य लक्ष खावीं पायां ॥ ३ ॥

२०८. खेळ खेळ सुरकवडी । कान्होबा उगाचि घाहे गोडी
॥ १ ॥ एकीवेकी पोरा खेळ भला वेकी । सांडुनी एकीवेकी
धरितां शेवटीं होईल फुकी ॥ २ ॥ एक दोन तीन चार पांच सहा-
च्या पडों नको डाई । सहस्र लक्ष कोट गेले उगाची शीण पाहीं ॥ ३ ॥
एकाजनार्दनीं ह्याणे कान्होबा वाउगा नको गोळ । जेणेंकहनी
संसार खेळ तुटोन लक्ष तुझे पायीं लाऊं ॥ ४ ॥

२०९. वायां खेळ एकीवेकी । पडसील काळाचे मुखीं ॥ १ ॥
आधींच एक निर्गुणरे । मायेनें केलें सगुणरे ॥ २ ॥ एकीवेकी म्हणतां
एकलेंरे । दोन म्हणतां सर्व आटलेंरे ॥ ३ ॥ एकाजनार्दनीं एकलेंरे ।
एकपण अवघें फिटलेंरे ॥ ४ ॥

पटपट सांवली.

२१०. पटपट सांवली खेळूं यारे । सावध गड्यांनो कां वेळ
लावारे । भीडू तथा सोडोनी सहा गडी मारूं यारे ॥ १ ॥ तिजानंदीं
खेळोनी मित्रंतनया हारूं यारे ॥ धु० ॥ अंघे गडी एकघटोनी
जाळंदे यारे । बहु कष्टे फेरे फिरतां मन तेथें लावारे ॥ २ ॥ एकाजनार्दनीं
खेळतां ब्रह्मरूप कायारे । जेथें पाहे तेथें दिसे जनार्दनीं छायारे ॥ ३ ॥

झोंबी.

२११. तारुण्याचें मदें घेशीं एकमेकां झोंबीं । वायां जाईल
नरदेह धरीं हरीशीं झोंबी ॥ १ ॥ तरीच खेळं भलारे वायां कायें
गळवलां । एकावरी एक खालीं पडतीं मारीं यमाजी टोलारे ॥ २ ॥
हातां हात धरुनिधां घालिसी गळां गळखोडारे । फज्जीत होसी
खालीं पडतां हांसतील पोरे रांडारे ॥ ३ ॥ एकाजनार्दनीं ह्याणे खेळ नोहे
भलारे । झापण न पडतां दुजियासी पाडी तोचि खेळिया भलारे ४

चिकाटी.

२१२. धरितां हातीं हात न सुटे चिकाटी । पडली ती मिठी नोहे कदा सुटी ॥१॥ वांयां काय बळ वेंचितोसी मूढा । न सुटतां हातीं हात वांयां जिणें दगडा ॥२॥ ऐशी मिठी घाली एकदां जनादंन पायीं । न सुटेचि कालत्रयीं सर्वत्र देती ग्वाही ॥३॥ कायावाचामनें शरण एकाजनादनीं । मिठी पडली ते न सुटे भावें चरणीं ॥४॥

उमाण.

२१३. बैसोनियां निवांत घालिसी उमाण । एका हरिविण सर्व वांयां न धरीं गुमान ॥१॥ नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्ही न कळे होतील जर्गी चेष्टा ॥२॥ उ ह्मणणें उकाररे मा ह्मणणें भकाररे । न ह्मणणे नश्वर देह या तिहींचा आकाररे ॥३॥ एकाजनादनीं उमानरे । सांगों जातां न कळे खूण तया ह्मणजे गुमानरे ॥४॥

हमामा.

२१४. हमामा पोरा हमामा । घुंवरी वाजे घमामा ॥१॥ हमाम्याचे नादानीं । घुंवरी वाजली रानीं ॥२॥ हमाम्याची शीतळ शाई । पोरा भेली तुझी आई ॥३॥ कामक्रोध पोरा नाशी । अहंकार तोंड वासी ॥४॥ एकाजनादनाशीं । पोरा वाहिल्या गांवा जाशी ॥५॥

२१५. हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥ हमामा पोरा हमामा ॥६०॥ हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥ हमामा घालीं नेटें । धरीं भक्तीचें बळ मोठें ॥३॥ हमामा घालसील जरी । एकाजनादनाचे वरण धरी ४

२१६. हमामा घालूं सोई । सांभाळूं शिवा दोही ॥१॥ हमामारे भाई हमामा । कान्होबाचे वळें घालूं हमामा ॥२॥ हमामा घालूं ऐसा । भक्तिवळें कान्होबा बैसा ॥३॥ हमामा घालूं नेटें । एकाजनादनाचें बळ मोठें ॥४॥

२१७. हमामा सांडिला कान्होबा भाई । हमामा खेळूं भाई कान्होबा तुझे पायीं १ हमामारे हमामा । कान्होबा खेळूं हमामा ॥६०॥ हमामा खेळा वेगीं । सांडुनी द्वैताच्या संगीं ॥२॥ हमामा

खेळू नेटें । कान्होबाचें बळ मोटें ॥३॥ हामामा खेळों सोई । एका-
जनार्दनाचे पायीं ॥४॥

२१८. हामामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला.
भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥ हामामा तूं घालीं । का-
नोबा हुतुतुतु खेळू ॥ धु० ॥ हामामा घाली नंदा घरीं । मिळोनि
गौळियाच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥ हामामा घाली
पंढरपुरीं । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥
हामामा आषाढी कार्तिकीचा । साधु संत गर्जती वाचा । एका-
जनार्दनीं हाणे त्याचा ॥४॥

२१९. हामामा बोला बाळा । खोटा सोडुनी द्यावा चाळा
॥१॥ बोला हामामा बोला हामामा ॥ धु० ॥ हामामा बोला होटीं । बुद्धि
सांडोनि द्यावी खोटी ॥२॥ हामामा बोला भाई । पुन्हां जन्मा येणें
नाहीं ॥३॥ एका जनार्दनाचे पाई । भावें ठेवियेली डोई ॥४॥

२२०. कान्होबा खेळू खेळू रानीं । तुही आक्षी दोघे मिळोनी
॥१॥ हामामारे भाई हामामा ॥ धु० ॥ हामामा घाली मत्स्य अव-
तारीं । शंखासुरा धरुनी मारी ॥२॥ हामामा घाली समुद्र-
तीरीं । धरुनी पर्वत पाठीवरी ॥३॥ हामामा घाली नाना-
परी । पृथ्वी धरुनी दाढेवरी ॥४॥ हामामा घाली हिर-
ण्यकश्यपा घरीं । प्रगटुनी स्तभां माझारीं ॥५॥ हामामा
घाली बळिचे द्वारीं । आपण होऊनि भिकारी ॥६॥ हामामा घाली
परशु हातीं । निःक्षेत्रीं पृथ्वी केली जगती ॥७॥ हामामा घाली
लंकेवर । केला विभीषण राज्यधर ॥८॥ हामामा घाली नंदाघरीं ।
गोपाळ नाचती गजरीं ॥९॥ हामामां घाली भीमातटीं । उभावि
धरुनि कर कटीं १० एकाजनार्दनीं खेळ । नानापरीचा आकळ ११

हामामा हुंबरी.

२२१. हामामा भाई हुंबरी । खेळों भाई हामामा हुंबरी ॥१॥
राम रावण हामामा घालिती । हनुमान बळें खेळिया निज ज्योती
॥२॥ अर्जुन भीष्म हामामा खेळती । कृष्णें सुदर्शन धरिलें हातीं
३ एकाजनार्दनीं हामामा जाहला । अवघा खेळ त्रासोनी ठेला ॥४॥

२२२. हमामा हुंबरी घालूं एका भावें । जेथें वसे कान्होबा तें
घर आसां ठावें ॥१॥ हमामा घालूं आवडी । कान्होबा तूं आमुचा
गडी ॥२॥ हमामा घालूं सोई. आमुचा कान्होबा भाई ॥३॥ हमामा
घालूं रातीं । एकाजनार्दनाचे चरणीं ॥४॥

२२३. हमामा भाई हुंबली । गोपाळ वासुरें कान्होबा जाला
ना ब्रह्ममाया घोंवलीरे ॥१॥ हमामा भाई वार कोंडे । वासुरें
लेकुरें कान्होबा जाला ठकाविले ब्राह्मण चहुं तोंडें ॥२॥ हमामा
भाई वारकोंडा । कंसाचा केशीया कान्होबें मारिला हांसत आला
होऊनियां घोडारे ॥३॥ हमामा भाई खोलपाणी । य-
मुने माजारीं कान्होबा पोहता कुटिला कळिया फणीरे ।
॥४॥ हमामा भाई तोंड वासी । शिक्काचें लोटकें कान्होबें
भेदिलें । लागली धार गोड कशीरे ॥५॥ हमामा भाई तोंड वासी ।
औटाचि मात्रा कान्होबें भेदिली लागली गोड कैसीरे ॥६॥ हमामा
भाई चाट बोटें । चोरीचें दूध गोड मोठें ॥७॥ हमामा भाई गट-
गोळे । स्वर्गाच्या देवां लाळ गळे ॥८॥ हमामा भाई गट गोळे ।
गोपाळ जेवित्ती खेळींमेळीं ॥९॥ हमामा भाई मिठी मिठी । आजचें
भोजन गोड सुटी ॥१०॥ एकाजनार्दनीं तृप्त झाला । ब्रह्मदेव
लाळ घोट्टी ॥११॥

२२४. न लगो विषय गोपाच्या पाठीं । न संहूं स्वात्म घोंगडें
काठी । विषय भोगें होईल तुटी । कृष्ण जगजेठी अंतरे ॥१॥
ह्मणवोनी हुंबली बोधाची । कृष्णेसीं आमुची ॥२॥ न
टाकूं प्रेम शिदोरी कुहवनें । नेघों सायुज्य पळस पानें । विषय
ताटीचें मिष्टान्न । तेंणें जनार्दन न भेटे ॥३॥ ब्रह्म सेवूं करुनी
ठोमा । एकाजनार्दनीं गोविलें कामा । अष्ट भोग भुलवी रमा ॥
तोही आझा श्रीकृष्ण ॥३॥

२२५. राम रावण हुंबली खेळती । खेळीया हसुमान तीरे ॥१॥
खेळ मांडिला खेळ मांडिला । कान्होबाचे बळें खेळ मांडिला ॥२॥
राम कृष्ण हुंबली खेळती । खेळिया अर्जुन झालारे ॥३॥ अठरा
अक्षौहिणी कौरव मारिले । शिशुपालसह वक्रवंत वधिलेरे ॥३॥

एकाजनादनीं खेळतां हुंबली आनंद बंधु चाला । खेळ खेळतां अवघे
निमाले मीतूपणा ठाव नाहीं उरला ॥४॥

हुतुतु.

२२६. मांडियेला डाव पोरा हुतुतुतुतु । नको घालूं फेरा पोरा
हुतुतुतुतु ॥१॥ लक्ष चौऱ्यांशींचा डाव खेळ मांडियेला । लक्ष जाणे
तोचि तेथेनीं सुटला ॥२॥ सहा चार अठरा यांचे पडों नको डाई ।
एकाजनादनीं संतां शरण जाई ॥३॥

२२७. विवेक वैराग्य दोघे भांडती । ज्ञान अज्ञान पाहातीरे ।
आपुले स्वरूपीं होऊनि एक चित्त झाली सकळ सृष्टीरे ॥१॥
हुतुतुतुतु गडीया । खेळूं हुतुतुतुतु रे । रामकृष्ण गोविंद हरी
नारायण निशिदिनीं भजन करारे ॥ध्रु०॥ हिरण्यकरयप प्रह्लाद पुत्र
खेळतां आले हातघाईरे । बळेंचि आला फळी फोडुनी गेला पित्यासि
दिधलें डायरे ॥२॥ राम रावण सन्मुख भिडतां वरवा खेळ मांडि-
ल्यारे । कुंभकर्ण आखया इंद्रजितासी तिघांसी पाडिलें डायरे ॥३॥
चौरव पांडव हुतुतु खेळती खेळिया चक्रपाणी रे । कामकोध
जिवें मारिला उरूं दिवहा नाहीं कोणीरे ॥४॥ एकाजनादनीं हुतुतु
खेळतां मन जडलें हरि पायीरे । विवेक सेतु त्यांनीं बांधिला उत-
रून गेले शायीरे ॥५॥

२२८. अंगींचिया बळें खेळसी हुतुतु । वृद्धपण आलीया तोंडा-
चरी धुधुधु ॥१॥ कासया खेळसी बांयां भजे गुरुराया । चुकविल
जाया हुतुतु ॥२॥ एकाजनादनीं हुतुतु नको भाई । मन
जिकूनियां लागें कान्होबाचे पायीं ॥३॥

२२९. गाई राखतां दिससी साचा । तें जाणें यशोदेवा कान्हा ।
आतां न मानिसी अवघ्या रागना । तूं ना कळसी ध्याना मनारे
कान्होबा ॥१॥ कान्होबा आमुचा सखा होसी । शेखीं नीच नवां
दिससीरे कान्होबा ॥ध्रु०॥ गाई राखितां लागली संवे । तें जेऊं
आझी तुजसवें । तूं मिटक्या मारिसी लाघवें । तुशी करणी ऐसी
होये ॥२॥ धांगडतुतु खेळूं सुरक्या । डाई आलीया मारूं तुक्या ।
आतां महिमा ये देख्या । काय कीर्ति वर्णावी सख्या ॥३॥ तूं

ठायीं चा खादाड होसी । तूं शोकिली वा मावसी । आतां माया गिद्धं पाहासी । उग्रगळें तुझ्या बा पोटासी ॥४॥ तुज लक्षितां पाहवे ध्यान । ध्यातां ध्येय द्वारपलें मन । एका अवलोक्री जनार्दन । तुझे हुंवलीनें समाधानरे कान्होवा ॥५॥

२३०. मांडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपुं प्रल्हाद खेळिया करी ॥१॥ हुत्ततू हुमरी हुत्ततू हुमरी ॥६०॥ जाउनी लंकेवर खेळ मांडियेला । रावण कुंभकर्ण वधोनी शरणागत रक्षिला ॥२॥ मांडियेला खेळ खेळें अर्जुनाचे रथी । मारुनी कौरव खेळें नानापरींची गती ॥३॥ धरुनी गोपवेष मारियेला कंस मामा । नानापरी खेळ खेळें गोपाळांसी हमामा ॥४॥ येउनी पंढरपुरा पुंड-लिकासाठी । एकाजनार्दनीं कर ठेवुनी उभा राहिला कटीं ॥५॥

२३१. हमामा हुंबरी खेळती एक भेळा । नानापरीचे गोपाळ मिळती सकळा ॥१॥ एक धावे पुढें हुआ धावे पाठीं । येक पळे एका पुढें एक सांडोनी आटी ॥२॥ ऐसे गुंतले खेळा गाई धांवती वनी । परतेनाची कोण्हा एकाजनार्दनीं ॥३॥

२३२. अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथे आह्मां कैचे बळ ॥१॥ कान्होवा भला भला तूं होसी । चोरी करुनि दिसों न देसीरे कान्होवा ॥२॥ चोरुनी शिदोऱ्या आमुच्या खासी । शेखीं वळतीया धाडिसीरे कान्होवा ॥३॥ एकाजनार्दनीं आमुचा होसी । दास्यत्व करुनी दिसों न देसीरे कान्होवा ॥४॥

२३३. बहु खेळतां खेळ । कळों आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें वाळकृष्णा ॥१॥ कान्होवा पुरे पुरे आतां खेळा । येतां जातां भ्रम जालारे कान्होवा ॥६०॥ आह्मी न खेळू विटीदांडू । भोंवरा लगोऱ्यारे चेंडू । एकीबेकीतें सांडू । मी तूपण अवघें खंडूरे कान्होवा ॥२॥ लक्ष लावूं तुझे खेळा । न गुंतू आणिका चाळां । एकाजनार्दनीं पाहूं डोळां । तुझ्या खेळाची अगम्य लीळारे कान्होवा ॥३॥

२३४. तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले ॥१॥ कान्होवा आमुचा तूं गडी । न सोडिसीं आपुली खोडी ॥२॥ चोरी

वधे

रा
णे
ई ।

।

।।।

री

त्र

सि

डे-

।।

ध

लु

त-

।।

ल

न

।।

रे

वां

ऊं

ती

।

।

।

।

।

करितां गौळणी बांधिती । तुझी न कळे वेदशास्त्रां गती ॥३॥ एका-
जनादनीं शरण । आझी न सोडूं तुझे चरणरे कान्होबा ॥४॥

२३५. गाई चारी कान्होबा । गोपाळा सांगाती उभा । अनु-
पम्य त्याची शोभा ॥ नाचती प्रेमानंदें । गाताती भोगीत छंदें ।
मन वेधिलें परमानंदें रे कान्होबा ॥१॥ भला कान्होबा भला भला
कान्होबा भला ॥२॥ गौळियांचीं आंधळीं पोरें । गाईपाठीं धांवती
सैरें । हरि ह्मणे रहा स्थिरें ॥ तुमची आमुची वेली । पहिलीच
आहे नेमिली । त्वां बरीच वळखी धरिळी रे कान्होबा ॥२॥
तुझी संगती खोटी । आझां धाडिसी गाईचे पाठीं । तूं वैससी जग-
जेठी ॥ तुजें काय केलें आम्हीं । तूं जगाचा हा स्वामी । तुझा महिमा
आगमनिगर्मी । कांहीं न कळे रे कान्होबा ॥३॥ माझी गाय आहे
दुधाची । तुला सांपडली फुकाची । मला चोरी काय लोकाची ॥
कां पडलासी आमुचे डाई । भिन्न भेद नाहीं । एकाजनादनीं मन
पार्यीं रे कान्होबा ॥४॥

२३६. कान्होबा सांभाळी आपुलीं गोधनें । तुझ्या भिडेनें
कांहीं न ह्मणे ॥१॥ तूं वैससी कळवाखालीं । वळती देतां आमुचे
पाय गेली ॥२॥ तुझीं गोधनें बा अचाट । धांवती देखोती विषय
हिरवट ॥३॥ तूं वैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोन्या करुनी
गोव्या ॥४॥ खातोसी दहीभाताचा गोळा । आझांकडे न पहासी
उचलोती डोळा ॥५॥ वेधिलें आमुचें जीवपण । ठकविलें आझा-
कारण ॥६॥ एकाजनादनीं परमानंदा । आझी भुललों तुज गोविंदा ७

२३७. नको तूं आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती । हें तुज
सांगावें पा किति । ऐकतां तूं नायकसी रे कान्होबा ॥१॥ जाई
तूं आपुलीं निवडीं गोधनें । आझां न लगे तुजें येणें जाणें रे
कान्होबा ॥२॥ तुझी संगती ठाउकी आझां । त्वां मारिला आ-
पुला मामा । मावशी धाडिली निजधामा । जाणों ठावा आहेसी
आझारे कान्होबा ॥२॥ तुझे संगतीं नाश बहु । पुनः जन्मा न येऊं ।
एकाजनादनीं तुज ध्याऊं । आवडीनें लोपी खाऊं रे कान्होबा ॥३॥

२३८. गडी मिळाले सकळ । यमुने तटीं खेळ खेळती ॥१॥
धांवती ते सैरावैरा । खेळ बरा ह्मणती ॥२॥ विसरले तहान भूक ।
देखोनी कौतुक खेळाचें ॥३॥ झुळले सवंगडी देखोन । एका-
जनाईन ह्मणतसे ॥४॥

२३९. ऐकतां वचन कान्हया ह्मणती गडी । काय खेळायाची
आतां न धरूं गोडी ॥१॥ लावियेला चाळा त्वां जगजेठी । आतां
आह्मां सांगसी तूं ऐशा गोष्टी ॥२॥ एकाजनाईनीं कान्होबा खेळ
पुरे आतां । मांहेरे काला आवडी अनंता ॥३॥

काला.

२४०. ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळ-
ती खेळ नाना ॥१॥ यमुनेचे तटीं कळवा तळवटीं । मांडियेला का-
ला गोपाळांची दाटी ॥२॥ आणित्ती शिदोऱ्या आपआपल्या ।
जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥ शिळ्या विटक्या भाकरी
दहीं भात लोणी । मेळवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥ एकाजना-
ईनीं अवघ्यां देतो कवळ । ठकाविलें तेंणें ब्रह्मादी सकळ ॥५॥

२४१. पैकुंठीचा हरी गोपवेष धरी । घेऊनि शिदोरी, जाय
वनां ॥१॥ धाकुले सवंगडे संगती बरवा । ठाईं ठाईं ठेवा गोध-
नांचा ॥२॥ बाळ ब्रह्मचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एक-
मेकां ॥३॥ दहींभात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी
वाडीतसे ॥४॥ श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविले । उच्छिष्ट सेविलें
एकाजनाईनीं ॥५॥

२४२. वैसोनी कळवातळीं । गडी मिळाले सकळी । मिळोनी
गोपाळीं । करती काला ॥१॥ नानापरींचीं पक्ताचें । वाढिताती
उत्तम गुण । सर्वां परिपूर्ण । मध्य शोभे सावळा ॥२॥ बडजा प्राकुडा
पेंधा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या सुदा । घेती
आपुले करी ॥३॥ लोणचें तें नानापरी । वाढिताती कुसरी । सर्व
वाढिलें निर्धारी । परिपूर्ण अवघीया ॥४॥ एकाजनाईनीं हाणे ।
कृष्णा कवळ तूं घेणें । गडीयांसी देव म्हणे । तुझीं ध्यवा आधीं ५

२४३. गडी म्हणती सकळ । कृष्णा तूं घेईं कवळ । हरीं म्हणे

उतावीळ. । घ्यावा तुझीं ॥१॥ गडी . नायकती सर्वथा । हरी म्हणे
मी नेधे आतां । म्हणोनी रुसोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥ कृष्णा
नको जाऊं जाण । तुझे ऐकूं वचन । म्हणोन संबोखन । आंगिला
कृष्ण ॥३॥ एका जनार्दनी । लाषव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवूनि ।
महिमा वंदवी ॥४॥

२४४. काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती . सवंगडी । वैस-
वूनि हरी । कवळ घेतां ॥१॥ कृष्ण आपुलेनी हातें । कवळ घाली
गडीयातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालीतसे मुखीं ॥२॥ मुखामाजी
कवळ । सवंगडे घालिती सकळ । वैकुंठीचा पाळ । ब्रह्मानंदें डुळत
॥३॥ तूत झाला जनार्दन । एका वंदीतसे चरण । कायावाचा मन ।
खूण भक्त जाणती ॥४॥

२४५. अनंत नामाचा हा काळा । पुराणें झणती पाहूं चला
॥१॥ हरिनामाचा कवळु घेतां । तेणें धालें पै सर्वथा ॥२॥ एका
कवळासाठी । गणिका बैसविली वैकुंठी ॥३॥ एकाजनार्दनी कवळ ।
सेवूं जाणती ते प्रेमळ ॥४॥

२४६. बैसविती हरी वस्त्र घडीवरी । पूजा करती बरी पुष्प-
पत्रें ॥१॥ धाउनी गळां पालें माळा त्या वाहाती । गजरे . नाचती
पुढें येऊ ॥२॥ टिरीया मांडीया वाजविती घाय । हरुषें नाचताहे
देवराव ॥३॥ ऐसे निस्थानिल्य क्रीडां ते करीती । देव ते पाहाती
विमानीं ते ॥४॥ झणताती देव वंचलो या सुखा । एकाजनार्दनीं
देखा गोविथेलें ॥५॥

२४७. देवा परीस उदार । भक्त जाणा निर्धार ॥१॥ आज-
साठीं धावे पाठीं । देत लंगोटी आपुली ॥२॥ आपण दिगंबरची
असे . भक्त वस्त्र भूषणें सौरसें ॥३॥ म्हणोनि भक्ताचा अंकित ।
एकाजनार्दनीं तिष्ठत ॥४॥

२४८. देव भक्त दोनी करिताती काळा । तयांच्या सुखाला
वर्णी कवण ॥१॥ धन्य भाग्य त्यांचें गोकुळ जनांचें । ठेवणें सदा-
शिवाजें खेळतसे ॥२॥ उच्छिष्ट तें खाय तयाचेनी हातें । नाहीं
कंटाळत तयालागीं ॥३॥ एकाजनार्दनीं भक्ताची आवडी । वाढवीत
गोडी निल्य नवी ॥४॥

२४९. नित्य तो सोहळा करिताती काला । तो पहाडियांला देव
येती ॥१॥ अंतरां सुरवर विचार करिती । काला श्रीपती करीत
स्वयें ॥२॥ उच्छिष्ट प्रसाद सेवूं धणीवरी । मत्स्यरूप निर्घारीं घेती
सर्व ॥३॥ एकाजनादनीं ज्ञानतसे खूण- । झणोनी विद्वान आरंभिलें ४
२५०. गडियासी सांगे चैकुंदीचा राव । आजी आला भेवो यमु-
नेत ॥१॥ जीवनालागीं तेंथे कोणही पै न जावें । बाऊ आला
आहे तया ठायीं ॥२॥ तयाचें बोलणें लागे सर्वां गोड । म्हणोनी
धरिती चाड सवंगडे ॥३॥ एकाजनादनीं ऐकोनि वचन । पुढती
वचन पेंधा बोले ॥४॥

२५१. गोपाळ झणती कान्हया कृष्णातें । आजी यमुनेचें जळ
वर्जा कां जी ॥१॥ हरी झणे तयातें तेंथे बाऊ आला । म्हणोनी
तया स्थळा नव जावें ॥२॥ ऐकोनियां पेंदा नाचतो दुपाडीं । गडी-
याची मांदी सर्वें घेत ॥३॥ बाऊ पाहावया गडे हो आवधे चला ।
या कृष्ण घोळा राहू नका ॥४॥ एकामागे एक गडी ते निघाले ।
एकाजनादनीं आले यमुने तटीं ॥५॥

२५२. नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाह-
ताती ॥१॥ खळाळाचा शब्द कानीं तो ऐकिला । पेंदा पुढे झालां
सरसाउनी ॥२॥ पेंदा झणे गडीया आपण पाहुनी यमुना । हुंबरी
घेती जाणा पहा पहा ॥३॥ एका जनादनीं पाहूनियां देव । करीत
उपाव नत्रलाचा ॥४॥

२५३. आजी कांही कृष्णा वजिली यमुना । बाऊ तो जाणा
कोठोनी आला ॥१॥ कैसा आहे बाऊ पाहीन तयातें । झणोनी त्वरित
उठिलासे ॥२॥ वारिता वारिता पेंधा पै गेला । पहातसे उगला य-
मुनेत ॥३॥ बाऊ तो न दिसे कोठें खळाळ वाजत । पेंदा तया झ-
णत क्रोध युक्त ॥४॥ झणतसे पेंधा यमुनेसी जाण । स्त्री तूं होऊन
हुंबरी घेसी ॥५॥ मी कृष्णदास घेसी तूं हुंबरी । तुज निर्घारी बळ
बहु ६ मी काय निवळ घेसी तूं हुंबरी । आतांची निर्घारी पाहें माझे
॥७॥ झणोनियां पेंधा तेंथेची बैसला । हुंबरी तो तयाला घालीतसे
॥८॥ पेंधा कां नये काय जाहलें त्याला । कृष्णें पाठविला दुजा एक

॥१॥ तोही मिनळ तयांसी तत्काळ । गडी तों सकळ आले तेथें १०
उरलेसे दोघे कृष्ण आणि राम । गुंतले सकळ गडी तेथें ॥११॥
काय जाहलें ह्यणोनी आले उभयतां । पाहूनि तत्त्वतां हां-
सताती ॥१२॥ सावध करितां न होती सावध । लागलासे
छंद घुमरीचा ॥१३॥ एकाजनादनीं कौतुकें कान्हया । आली
असे दया भक्ताची ते ॥१४॥

२५४. गुडघेमेटीं बैसले तोंडा खरस आले । ते असे देखिले
रामकृष्णें ॥१॥ मोहरी काढोनि लावियली मुखा । नादें तिहीं
लोकां मोहियलें ॥२॥ तयामध्ये म्हणे गडे हो ऐका । पळा-
लीसे देखा भेऊनि तुम्हां ॥३॥ मोहियलें मन सर्वांचे भावें ।
एकाजनादनीं देवें नवल केलें ॥४॥

२५५. पाहूनियां हरी गोपाळाचें चोज । ह्यणे येणें तो निर्वा-
णीचें निज मांडियेलें ॥१॥ मेठा खुंटी येउनी हुंबरी घालिती । रख
तोंडाप्रती येती जाहली ॥२॥ कळवळला देव जाहलासे घावरा ।
मुरली अधरा लावियेली ॥३॥ मुरलीस्वरें चराचरीं नाद तों भरला ।
तेणें स्थिर झाला पवनवेगीं ॥४॥ यमुनाही शांत झाली तेच क्षणीं ।
ह्यणें चक्रपाणी सावध व्हारे ॥५॥ पेंवीयानें तो शब्द ऐकिला कानीं ।
एकाजनादनीं स्थिर झाला ॥६॥

२५६. ऐकतां तो नाद मोहिलेंसे मन । न कळे विद्वान तिहीं
लोकां ॥१॥ सावध होऊनि गंडी ते पहाती । स्थिर पें
होती यमुना ते ॥२॥ एकाजनादनीं ऐसा दासान्ना कळवळा ।
ह्यणोनि भक्त लळा पाळितसे ॥३॥

२५७. येवोनि गोपाळ कृष्णासी बोलती । यमुनेचा बाऊ
पळाला वो श्रीपती ॥१॥ धन्य बलिया आम्ही कीं वो त्रिभूवनीं ।
धन्य धन्य कृष्णा ह्यणोनि नाचती अदनीं ॥२॥ एकाजनादनीं
एकोनि तयांचे बोल । आनंदें गोपाळ तयांशीं खेळें ॥३॥

२५८. पैचा ह्यणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भिणें गेला
देशोधडी ॥१॥ देव ह्यणे गोपाळा धन्य तुम्ही वळीं । पळविला
बळी बाऊ तुम्ही ॥२॥ ऐसें समाधान करी मनमोहन ।
एकाजनादनें चरणीं लागे ॥३॥

२५९. गोंवियेलें देवें आह्वांसी अभिमानें । नामरूप पेंणें अंत-
रलीं ॥१॥ करिती विचार इंद्रादिदेव । हें सुख वैभव न मिळे आह्वां
॥२॥ शेष उष्टावळी मिळतां आह्वांसी । पावन जन्मांसी होळें आह्वां
॥३॥ ऐसा विचार कलनियां देव । मत्स्यरूप सर्व धरिताती ॥४॥
गोपाळासी सांगे वैकुंठींचा रावो । आजी नवलावो तुझी करा
॥५॥ कवळ खाउनी हात टिरीं पुसा । यमुने सहसा जाळं नका
॥६॥ कांतो सांगे हरी न कळे तयांसी । एकाजनावनासी गुज पुसे ७

२६०. वाउगे ते वांयां । कुंयाकुंथी खेळावया ॥१॥ हा खेळ
नोहे बरा । गाई आधीं ते आवरा २ करा आपुले स्वाधीन । तेणें तु-
टेल बंधन ॥३॥ नका गुंतूं वांयां । एकाजनावनीं लागे पायां ॥४॥

२६१. खेळतां सांवळा गळियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई
जमा करणें ॥१॥ आपुलाच्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें
खेळ सांडावया भाई ॥२॥ धांवती सवंगडी पाटीं पाठ लवलाह्या ।
गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥ येवोनी दीन मुख
करिती हरीपुढें । एकाजनावनीं तथा पाहतां प्रेम चढे ॥४॥

२६२. गोपाळ ह्यणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधना ।
पळतां सैराट धांवती राना । गेले ठेले त्यां तुझी जाणां ॥१॥ का-
न्होवा पुरे पुरे तुझी गडी । आह्वा गाईनें केली ओढाओढी ।
॥ धु० ॥ तूं बैससी ठेकावरी । आम्ही भ्रमतां वेरझारीं । ऐसें
कैसें तुजें सुरारी । आपुलीं गोधनें जतन करी ॥२॥ तुझ्या न
लगती आम्हां गाई । तुझी संगत पुरे भाई । जरी कोपेल तुझी
आई । तरी करील आमुचें काईरे ॥३॥ तुझी गोधनें सैराटें ।
दाही पळती दाही वाटे । वळितां कष्ट होताती मोटे । ठेंचा ला-
शुनी फुटलीं वाटे ॥४॥ पैल श्रवणीं पाहे गये । ते साद होये
तिकडे जाये । उभी क्षणभरीं न राहें । वळितां जाती आमुचे
पाय ॥५॥ पैल सांवळी झोळे सुटी । देखोनि धावे हिरवटी ।
वळितां धाप न साहे पोटीं । ती तूं सांभाळीं जगजेठी ॥६॥
पैल हुंगी कैसी सुजाण । स्वाद घे परी न खाये तृण । इसी हिं-
डावया थोडकें रान । वळितां जाती आमुचे प्राण ॥७॥ पैल चो-

रती रसाळ रंगी । करुप सांडोनी वाडे वेगी । वळितां न वळे ती
 आह्वांलारंगी । तुझी संगति नको वेगी ॥८॥ पैल सर्वांग सुकुमार
 मोठी । चहुंकडे ती धांवत खोटी । सऊ रान देखोनियां अंग लोटी ।
 तिसी वळितां जालों हिंपुटी ॥९॥ पैल लोभिष्ट हुंवरे कैशी । उगी
 न राहे हुंवरे द्वेषी । वळितां न वळे ती आह्वांसी । ती तूं सांभाळी
 हविकेशी ॥१०॥ पैल हाताळ वोढाळ येकी । तेणें पाते
 गुड हाकी । ऐशी खख्याळ नाही आणिकी । वळितां वळत्या घेती
 निकी ॥११॥ पैल पाय करिती भारी । उभी न राहे क्षणभरी ।
 वळतां शिणलें बहु मुरारी । तें तूं आपुलें जतन करी ॥१२॥ पैल
 पोटफुगी खादाड । कैसी खाउनी हागे वाड । धुतां कर्धांच
 नव्हे धड । तुझीं गोधनें न लागती गोड ॥१३॥ पैल मुतरी
 सुजी लांडी । कैशी सांचली घेत होडी । धावे जेथे गोड लागे
 तोंडी । वळतां पडती आमुची मुरकुंडी ॥१४॥ पैल मन.मोहन
 सुंदर । कोणे काळी नव्हे स्थिर । इसी हिंडावया थोर वावर ।
 हाव धरुनी धांवती फार ॥१५॥ ऐसीं गोधनें आमुच्या माथां ।
 घालूं पहातोसी अनंता । एकाजनार्दनीं विनवितां । कृपा
 आली आलिंगी निजभक्ता ॥१६॥

२६३. काकुळती गोपाळ ह्यणतीरे कान्हया । गाई न येती
 माघारी कोण वळी कासया ॥१॥ आमुची खंटली गति आवरीं तूं
 हरी । तुजवांचुनी कोण सखा आमुचा कैवारी ॥२॥ नको वेरझारा
 घुरे आतां हरी । एकाजनार्दनीं ऐशी कृपा करी ॥३॥

२६४. गडियांचे उत्तर ऐकोनी सांबळा । वेधियलें मन तदस्थ
 सकळां ॥१॥ घेउनी मोहरी गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें
 गोपाळां-सकळां ॥२॥ येउनी गाई अवघ्या जमा होती । पाहूनियां
 कृष्णा त्यां हुंवरती ॥३॥ एकाजनार्दनीं विश्वाचा निवासी । गाई
 आणि गोपाळां वेधिलें सर्वांसी ॥४॥

२६५. करुनियां काला सर्व आले गोकुळीं । गोपाळांसहित
 गाईं-वत्स सकळीं ॥१॥ बोवाळिती श्रीमुखं कुर्वडी करिती । राम
 कृष्णातें सर्व बोवाळिती ॥२॥ जाहला जयजयकार आनंद सकळां ।
 एकाजनार्दनीं धणी पाहतां डोळां ॥३॥

२६६. जाहला अस्तमान आले गोकुळां । बोवाळिती आरत्या
गोपिका बाळा ॥१॥ जाती सर्वगडी आपुलाले घरां । रामकृष्ण
दोघे आले मंदिरा ॥२॥ नानापरीचीं पक्वान्नें चाढती भोजना ।
यशोदा रोहिणी राम आणि कृष्णा ॥३॥ एकाजनार्दनीं पड्डले देव ।
गोकुळामाजी दावीं ऐसें लाघव ॥४॥

२६७. अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले
घरोघरीं ॥१॥ आपुलीया गृहां राम कृष्ण आले । यशोदेनें केले
निंबलोण ॥२॥ षड्स पक्वान्नीं विस्तारिलें ताढ । जेवितो वैकुण्ठ
नंदासर्वें ॥३॥ नंदासर्वें जेवीं वैकुण्ठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न
पावती ज्याची ॥४॥ एकाजनार्दनीं ऐसी लीळा खेले । परब्रह्म
सावळें कृष्णरूप ॥५॥

२६८. काळे गोरे एकापुढें एक । धांवताती विदोबिदीं देख ।
अलक्ष लक्षा नये सम्यक । तो नंदमंदन त्रिभुवन नायक गे माय
॥१॥ गाई वत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा ।
जो नये वेदां अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ॥२॥
जे योगिजनांचें ध्येय ध्यान । ज्याकारणें अष्टांग योग साधन ।
तयांसि नोहे कधीं दृश्यमान । तो गौळ्यांचें उच्छिष्ट खाय जाण गे
माय ॥३॥ एकाजनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं सम समान देख ।
अरिमिलां देणें ज्याचें एक । तो हा नायक वैकुण्ठीचा ॥४॥

२६९. जो साक्षात् परब्रह्म । करुं निघाला चोरीकर्म । धरुनी
बाळलीला संभ्रम । आवडी परम नवनीताची ॥१॥ सर्वें नवलक्ष
संभ्रमडे । पशुपाळ वेडे वागडे । सुदामा बोले बोवडे । तें आवडे
गोविंदा ॥२॥ थोगला अखंत वांकुडा । जो निजाचा निजगडा ।
कृष्ण गुज सांगे त्या पुढा । होई गाढा चोरी कर्मा
॥३॥ ध्यारे सामुग्री चोखट । खडे सराटे निकट । माजीं
बांधारे बळकट । शब्द काहीं करुं नका ॥४॥ वल्ल गालीव
मृत्तिका । घेउनी प्रवेशतां शंकू नका । सकळ गृह्यांचा आ-
वाका । मज ठाऊक समाचार ॥५॥ गोपाळ ह्मणती चक्र-

पाणी । चोरीकर्म ऐकिलें श्रवणीं । परी खडे सराटे मृत्तिका घेउनी ।
 न देखों कोणीही रिगाले ॥६॥ कृष्ण ह्याणे एका निवाडें ।
 रचिताती पात्रांचे उतरडे । पाहतां न दिसती दृष्टीपुढें । जें अं-
 धार पडे रजनीचा ॥७॥ भीतरीं प्रवेशोनी एकीकडे । सव्य
 अपसव्य टाकावे खडे । पात्रां नाद उमटती धडाडे । जाउनी
 रोकडें आणावें ॥८॥ शिंकीं लांबविलें अंतराळीं । काठी टोंबुनी
 पाडावी दुळी । धार लागेल मोकळी । मिळोनी सकळीं प्राशन करा
 ॥९॥ साचल ऐकतील गौळणी । कवाडें धरतील धांवोनि । सराटे
 पसरा आंगणी । पाईं चुबकोनि गुंतती ॥१०॥ तेहि चुबवोनी येती
 अवला । तरी मृत्तिका घाला त्यांचे डोळा । नेत्र चोळतील तंव
 तुझी पळा । नवल कळा सांगितली ॥११॥ हांसें आलें कृष्णांतरीं ।
 मग प्रवेशले धरोवरीं । कवाडें उघडोनी भीतरीं । अंतरीं प्रवेशले १२
 हळू हळू ठेविती पाउलें । तंव गर्जेती वाकीया वाळे । जन ऐकतील
 म्हणोनी गोपाळें । कर्णी अंगोळी घातली ॥१३॥ कृष्ण नाथके तंव
 जग वधीर । कृष्ण न देखे तंव अंध जगत्रय । कृष्ण न बाले तंव
 पांगुळ सर्वत्र । चालक सर्व श्रीकृष्ण ॥१४॥ सांचलें दहीपात्रें
 काढिती । थिजलें घृत करीं घेती । कांहीं भक्षिती कांहीं खाती ।
 तोंडां माखिती निजल्यांच्या ॥१५॥ एकापुढें एक धांवती । एक
 एकाचें लोणी हिरोनी घेती । एक एकातें झोंबती । वांटा मागती
 चिमटोनी ॥१६॥ देखोनी नवनीतार्ची भांडीं । पेंधा नाचे दुपांडीं ।
 उगा पोरा म्हणोनी धरी शेंडी । गोळा तोंडां लाविला ॥१७॥
 शिकें उंच न पावे कर । काठी टोंबोनी पाडिलें छिद्र । कृष्ण-
 निजमुखीं लावी धार । देखोनि गोपाळ गजबजिले ॥१८॥ गो-
 पाळ ह्याणती कृष्णासी । जाईं वा सकल दूध तुपेंसी । येर ह्याणे
 लागारे कोपरासी । ध्यारे सावकाशीं दोहीकडे ॥१९॥ तंव वांकु-
 ल्यानें केली टवाळी । टांचें तुडवोनी पोरें उठविला । तीं मातेसी
 बोभाडलीं । तंव वत्सें सोडिलां वडजानें ॥२०॥ वत्सें कारिती स्तन-
 पान । बाळकें करिती रुदन । गोपी उठल्या गजबजोन । तंव नव-
 नीतें वदन माखलें ॥२१॥ वृद्धा सांडोनी शेजेसी । उठतां देखिलें

सुनेसी । सामू देखतां तोंड पुसी । येउनी केशी धरियेली ॥२२॥
 तूंचि भक्षिसी नवनीत । आणि दुसऱ्याचें नांव सांगत । ऐशा साष्टु
 सुनां भांडत । आपण तेथोनी निघालें ॥२३॥ मग पळाले सकळ ।
 दुजे गृहीं प्रवेशले गोपाळ । गौळणी निद्रे व्यापिल्या सकळ ।
 टवाळी नवल मांडियली ॥२४॥ शिंकीं लांबविलीं दुरी ।
 यत्न करिती परी न येती करी । मग वेधोनी एक एका-
 च्या खांचावरी । उतरती दहीपात्रें ॥२५॥ उतरंझी दुरी लावि-
 ल्या न कळती । सव्य अपसव्य खडे टाकिती । पात्रीं लागतां नाद
 उठती । तेंचि घेउनी येती हरिपार्शी ॥२६॥ सुख सेजे गोपी बाळी-
 निद्रिस्त देखोनी अचरें फेडिलीं । तरुण देखोनी मुलीं । टवाळी
 थोर मांडिली ॥२७॥ तंव गजबजोनी सुंदरा । एके करें सांवरी
 चिरा । जाउनी धरी मधलीया द्वारां । सकळ चोरां कोंडिलें ॥२८॥
 तंव पुढें देखोनी वनमाळी । ह्मणे भलारे सांपडलासी ये वेळीं । तंव
 धरूं धावे वेलहाळी । नयनीं गुरळी घातली ॥२९॥ नेत्र चोळी व्रज
 कामिनी । आपण तिच्या हात धरुनी । गोपाळतें खुणवोनी । स-
 कळ तेथोनी पळाले ॥३०॥ येरी धावे पाठोपाठे । तंव पाई चूबक-
 ले सराटे । वाम करीं धरुनि बोटे । बैसे गुंतोनी धरणीवरी
 ॥३१॥ तंव दुसरी धांवली गोपिका । तिच्या नयनीं घातली मृ-
 त्तिका । नेत्र चोळित अधोमुखा । देखोनि यदुनायक हांसतसे ३२
 मंग चोरी कर्म सोडोनि । सकळ प्रवेशले सद्नीं । प्रातःकाळ
 झालिया गौळणी । गाऱ्हाणीं सांगों आलिया ॥३३॥ यशोदे म्हणती
 संकळा । तुझिया पुत्राची नवल कळा । कानीं न ऐकिली न देखों
 डोळां । सुना सकळा विटंबिल्या ॥३४॥ एक म्हणती यशोदे सुंदरे ।
 तुझी गांवची वस्ती पुरे । उठवितो निजलीं पोरें । फेडी चिरें
 करी नम्र ॥३५॥ खालीं ठेवोनि नवनीत । मांजरामुखीं वाटवति ।
 आपण खदखदा हांसत । ऐसें विटंबित नानावरी ॥३६॥
 एक ह्मणे गौळणी । माझे भक्षिलें क्षीर लोणी । उच्छिष्ट
 मुखासी लावोनि । आपण तेथोनि पळाला ॥३७॥ एक
 म्हणे माझी सोडिलीं वासुरें । उठविलीं निजलीं पोरें । शिंकीं तोडिलीं

एकसरें । फोडिल्या त्वरें माथणी ॥३८॥ गोपिकांसी बुझाविते.
 सुमती । म्हणे निर्गुणासी गुण लाविती । तुमचें खादलें किती नि-
 श्चिती । सांगा तितुकें वेईन ॥३९॥ किती भक्षिलें रे गोविंदा ।
 तंव कृष्णापुढें आली राधा । तिचें स्तन धरून हांसे गदगदां ।
 म्हणे येवढा सुद्धा होता तिचा ॥४०॥ हांसों आलें राधिकेसी । गौ-
 ळणी गेल्या घरासी । यशोदा ह्मणे कृष्णासी । सोडीं वेगेसी गोधनें
 ॥४१॥ जो वेदासी अगोचर । श्रुतीसी न कळे ज्याचा पार ।
 वर्णितां श्रमला फणीवर । तो गुण गंभीर श्रीकृष्ण ॥४२॥
 माथां मुगुट तेजःपुंज । नयन श्रवणीं सांगे गुज । लळाटीं कस्तुरी
 वोज । तळपे तेज तळवीया ॥४३॥ वैजयंती वनमाळा ।
 सुरंग गुंजाहार गळां । कटीं मिरवे मेखळा । झळके कळा कौस्तुभाची
 ॥४४॥ मुगुटा सुमनें वेष्टिलीं । मयूर पिच्छें शिरीं खोविलीं । मग
 चालिले तये वेळीं । जालीं पृष्ठीवरी टाकिलीं ॥४५॥ काळी कांबळी
 खांद्यावरी । कासे खोविली शृंग मोहरी । जाला नंदाचा खिळारी ।
 हांकिली झडकरी गोधनें ॥४६॥ बळिराम राजीवनयनु । अलंकार
 मंडित शुद्ध तनु । चालिले गोपाळ जेऊनि धेनु । दोघे बाळ नंदाचे
 ॥४७॥ सवें नव लक्ष संवगडे । पशुपाळ वेडेवागडे । गोरज उधळले
 चहुंकडे । पावले थडीं यमुनेच्या ॥४८॥ गाई सोडिल्या सैरा-
 वैरा । भ्रमती सुखें खाती चारा । वडज्या म्हणे पेंया पोरा ।
 आण-सत्वर पलशापत्रें ॥४९॥ मथुरेचें मीष करती । हाटा
 निघालिया गौळणी । माथां दहीं दूध घृत लोणी । त्यांमाजीं
 सुख्य राधा ॥५०॥ गगन गर्जे वाक्या वाळे । घनदाट चालती उता-
 विले । मनीं इच्छिती कृष्णसोहळे । तंव देखिले वडज्यानें ॥५१॥
 टाळी पिटोनी उठे वोजे । ह्मणे कृष्णा आलें खाजे । धांवानी आला
 गोपी समाजे । उभ्या थोकविल्या गौळणी ॥५२॥ तंव वडज्या करी
 झगडा । एकसरें धांवला बांकुडा । पात्रें फोडिलीं कडाडा । धरती
 रोकड्या आणिल्या ॥५३॥ कृष्णें राधा धरली करीं । एका करें
 लोणी चोरी । एका करें फेडी निरी । एका करें कंचुकी ॥५४॥ हांसों
 आलें राधिकेसी । सोडीं गोवळ्या सलगी कायसी । भुलली कृष्ण-

रूपा झाली पिसी । लोणी पुसी कृष्णमुखा ॥५५॥ ऐसां विनोद वि-
चित्र केला । करीतसे घननीळ सांवळा । ध्यारे आतां सामुग्री
चला । अति धुधा लागली ॥५६॥ पाहुनी कल्पतरुची
छाया । घडिया घालिती बैसावया । बैस ह्मणती यदु-
राया । करुं काला आवडीं ॥५७॥ पेंधा घाली पत्रावळी ।
वडज्या सोडी मोटा जाळीं । वांकुडा बैसवी गोपाळ मंडळी ।
वाढिताती पत्र शाखा ॥५८॥ नानापरींचीं पक्वानें । षड्रस
बहुत अन्न । गोडी सांगतां अनन्ये । पसरती पदर इंद्रादिकीं
॥५९॥ सकळां वाढिलें परिपूर्ण । सकळ म्हणती ब्रह्मार्पण । संतांसी
कळली खून । घालिती ग्रास कृष्णमुखीं ॥६०॥ तंव जेवितां केली
टवाळी । कृष्णापुढें होती गूळपोळी । ती उचलोनी पत्रावळी । न
राहे जवळीं दुरी गेला ॥६१॥ वाकुल्या दावी कृष्णापुढां । नेत्रीं
खुणावितसे गाढा । वांकुड्यातें हाणोनी थोबाडा । धरुनी
रोकडा आणिला ॥६२॥ धरिली वांकुड्याची शेंडी । उच्छिष्ट
घाली तया तोंडीं । पेंदा नाचे दुपांडीं । थोंगला गडी सांपडला ।
॥६३॥ सरलें पुढलें पक्वान्न । कृष्णें आणिलें दध्योदन । मग पेंदा
ह्मणे आपण । कृष्णासी पै ॥६४॥ आवड वडजाची थोरी । पेंदां
ह्मणे टाका दुरी । कां टाकितां म्हणोनी रुदन करी । बुझावी श्री-
हरी स्वानंदें ॥६५॥ एकासी दाउनी शेखीं । घालिती दुसऱ्याचे
मुखीं । कारे पोरें म्हणोनी तवकी । डोळे रोखी वांकुडा ॥६६॥ ऐसे
खेळती सकळ मिळोनी । तंव देव पहाती विमानां । वंचलें ह्मणती
अभिमानी । कृष्ण शेष न मिळेची ॥६७॥ नोहे श्रीकृष्णाची शेष
प्राप्ति । मग एकमेकांसी बोलती । गोपाळ यमुनेतीरां येती । चलां
शीघ्र गती जाऊं तेंथें ॥६८॥ विमानें ठेवोनी अंतराळीं । कृष्ण
शेषालागीं ते वेळीं । देवीं मत्स्यरूपे धरलीं । यमुनेमाजी रिंगती ।
॥६९॥ ब्रह्मादिक मत्स्य जाले । हें श्रीकृष्णासी कळलें । जा-
णोनी गोपाळां बोले । ह्मणे हात धुजं नका ॥७०॥ सहज उद-
काची वाटाळी । अकर्मकार गोवळी । हात पुसिले कांवळी । एक
द्विरीसी पुसती ॥७१॥ उठले घोंगडीया झाडोनी । खेळ खेळत

आले वृंदावर्नी । तुळशी प्रदाक्षिणा करुनी । खोविल्या शिरीं मंजुरी-
 शा ॥७२॥ तंव इतक्यांत लोटला मध्यान्ह । अस्तमान गेला दिन-
 मान । श्रीकृष्ण ह्याणे वचन । चला जाऊं घराप्रती ॥७३॥ देहुडा
 उभा राहुनी । गाथी खुणाविल्या वेणु ध्वनि । टवकारल्या चारा विस-
 रुनी । आल्या मुरडोनी त्वरित ७४ गाई मेळविल्या हरी । गोपाळ
 घालती हुंवरी । डांगा झेलिती अंवरिं । पावे मोहरी वाजविती
 ॥७५॥ सुदामा जाला वेदधारी । ऐसे गोपाळ गजरीं । चालिले
 मग झडकरी । पेंदा धरी छत्र तरुंचें ॥७६॥ वडजा घेऊनि
 अशोक टाहाळी । वारीतसे मुखावरील धुळी । वांकुडा फोडी कौ-
 तुके आरोळी । ग्रामाजवळी पातले ॥६७॥ रामकृष्ण आले ऐकोनी ।
 उताविळ झाल्या गौळणी ॥ रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालि-
 ताती सप्रेमें ॥७८॥ नव लक्ष आरत्या करीं । घेऊनि उभ्या गोपिका
 नारी ॥ भावें ओवाळिला श्रीहरी । लोण उतरी यशोदा ॥७९॥
 गाई निघाल्या गोठणी । गोपाळ गेले आज्ञा घेउनी । आपण प्रवेशले
 निजमुवर्नी । सिंहासनीं वैसेले ॥८०॥ ऐसा वाळक्रीडचा सोहळा ।
 आनंद जाहला सकळां । एकाजनादेनीं देखिला । श्रीबाल-
 क्रीडा संपविली ॥८१॥

श्रीकृष्णमाहात्म्य.

२७०. अकारा परतें निर्गुणा आरुलें । भक्तांसी निरुतें गोकुळीं
 वसे ॥१॥ सांवळें सगुण चैतन्य परिपूर्ण । संवगडियांसी जाण
 क्रीडा करी ॥२॥ आदि मध्य अंत न कळे ज्या रूपाचा । तोचि
 बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥ एकाजनादेनीं वेगळाचि पाही ।
 हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥

२७१. सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियेलें मन आमुचें
 तें पायीं ॥१॥ नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदधुती शिणल्या
 ठक पडलें सकलिकां ॥२॥ साही दरुशनें वेडावलीं जयासाठीं ।
 खांदीं घेउनी कांबळा गोधनें राखी जगजेठी ॥३॥ एकाजनादेनीं
 ब्रम्ह गोकुळीं उघडें । पहातां पहातां चित्त तेथें वेधलें ॥४॥

२७२. निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रूप सांवळें गोकुळां वसे ॥१॥ डोळीयांची धणी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझें ॥२॥ वेडावलीं दुरुशनें भांडती अखंड । वेदाचें तें तोंड स्तब्ध जाहलें ॥३॥ एकाजनादर्नीं सांवळे सगुण । खेळतसे जाण वृंदावनीं ४

२७३. ब्रह्मादिकां न कळे तें रूप सुंदर । गोकुळां परिकर नंदाघरीं ॥१॥ रांगणा रांगतु बाळलीळे खेळतु । दुडंदुडां धांवतु गायीप्राठीं ॥२॥ गौळणीचे घरीं चोरुनि लोणी खाये । पिलंगतां जाये हातीं न लगे ॥३॥ एकाजनादर्नीं त्रैलोक्या व्यापक । गाई राखे कौतुक गौळियांसी ॥४॥

२७४. जाणते नेणते होतु ब्रह्मज्ञानी । तयांचे तो ध्यानीं नातु-डेचि ॥१॥ सुलभं सोपारा गोकुळां माझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥ न कळे ब्रह्मादिकां करितो लाघव । योगियांची धांव कुंठे जेथें ॥३॥ एकाजनादर्नीं चेंडुवाचे मिस । उडी घालितसे डोहामाजी ॥४॥

२७५. विश्वाचा व्यापक विश्वभर साक्षी । नये अनुमानासी वेदशाखां ॥१॥ नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥ धरिती बांधिती गौळणी बाळां । बोडोनी सकळां आणिताती ॥३॥ एकाजनादर्नीं येतो काकुलती । न कळे ज्याची गति वेदशाखां ॥४॥

२७६. मेळवी संवगडे खेळतसे विदी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळा सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥ मुगुट कुंडलें चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभ मणी ॥३॥ एकाजनादर्नीं वेधलेंसे मन । नाहीं भेद भिन्न गौळणींसी ॥४॥

२७७. मिळती सकळां गौळणी तें बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥ धन्य प्रेम तयाचें काय वानूं वाचें । न कळे पुण्य त्याचें आगम निगमां ॥२॥ आदरें गृहा नेती मुख पै धुतातीं ॥ जेवूं पै घालिती दहीभात ॥३॥ एकाजनादर्नीं प्रेमाची पै लाठी ॥ धांवुनी इठी मिठी घेतीं बळें ॥४॥

२७८. पाहुनी कृष्णासी आनंद मानसी । प्रेमभरित अहर्निशी
कृष्णनामै ॥१॥ आजी कां वो कृष्ण आला नाहीं घरा । करती
येरझारा नंदगृही ॥२॥ भलताया मिसै जाती त्या घरासी ।
पाहतां कृष्णासी समाधान ॥३॥ एकाजनार्दनी वेधल्या गौळणी ।
तटस्थ त्या ध्यानी कृष्णाचिया ॥४॥

२७९. वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर । कृष्णमय शरीर वृत्ति
जाहली ॥१॥ नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विस-
रल्या ॥२॥ एकाजनार्दनी व्यापला हृदयी । बाहेर मिरवी दृष्टीभरित ३

२८०. जगाचें जीवन ब्रम्ह परिपूर्ण । जनीं जनार्दन व्यापक
तो ॥१॥ तो हरि गोकुळी रांगणा नंदाघरी । गौळणी त्या सुंदरी
खेळवित्ती ॥२॥ वेद गीतीं गाती शास्त्रे विवादती । खुंटलीसे मति
शेषादिकांची ॥३॥ एकाजनार्दनी चहुं वाचांपरता । उच्छिष्ट सर्व-
था भक्षी सुखें ॥४॥

२८१. परब्रह्म सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे
ज्याचा ॥१॥ पाहतां पाहतां वेधलेंसे मन । नये अनुभोदन शास्त्रा-
दिकां ॥२॥ एकाजनार्दनी व्यापुनी वेगळा । त्यासी गौळणी
बाळा झकवित्ती ॥३॥

२८२. आकार निराकार विश्वरूपाचा अकार । तो हा सर्वेश्वर
बाळरूपें ॥१॥ रांगणारांगतु हळूच पिलंगतु । आनंद भरितु
नंदराय ॥२॥ अंगणीं धांवतु सर्वेचि बैसतु । अचोज दावितु भक्ता-
लासी ॥३॥ एका जनार्दनी नित्य निरामय । न कळे वो माय
काय बोळें ॥४॥

२८३. चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां
चतुर्वक्त्रा ॥१॥ चौबारा खेळतु सौगडी सांगातु । लोणी चोहूं जातु
घरोघरी ॥२॥ चौसष्टा वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची
लीळा सनकादिकां ॥३॥ एकाजनार्दनी चहुं देहावेगळा । संपुष्टीं
आगळा भरला देव ॥४॥

२८४. लक्षाचें जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदा-
घरी ॥१॥ बाळरूप गोजिरें वाळे वांकी साजिरे । पाहतां दृष्टीचें

पुरे कोड सर्व ॥२॥ ध्यानाचें निज ध्यान मनाचें अधिष्ठान ।
व्यापक विधान महेशाचें ॥३॥ एकाजनार्दनी शब्दासी नातुडे ।
गौळणी वाडें कोडें जेवविति ॥४॥

२८५. अबोळणें बोल कुंठीत पै जाहलें । तें निधान देखिलें
नंदाघरीं ॥१॥ अधिष्ठान मूळ व्यापक सकळ । जगाचें तें कुळ
कल्पद्रुम २ एकाजनार्दनी विंबीं बिंबाकार । सर्वत्र श्रीधर परिपूर्ण ३

२८६. शेषादीक श्रमले नकळे ज्याचा पार । आगमनिगमां
निर्धार न कळेचि ॥१॥ तें हें बाळरूप यशोदे वोसंगा । पाहतां
दोप भंगा जाती रया ॥२॥ करितसे चोरी खोडी नानापरी ।
यशोदा सुंदरी कोड वाटे ॥३॥ बांधिती गळीया धांवोनी दां-
व्यानें । नका नका म्हणे दीनघाणी ॥४॥ त्रिभुवनासी ज्याचा
धाक तो ब्रह्मांडां । लासी झणती भांडीं आला बाऊ ॥५॥
भिऊनियां लपे यशोदे वोसंग । ऐशा दावी सोंगा भाविकांसी
॥६॥ एकाजनार्दनीं दावितो लाघव । ब्रह्मादिकां माव न कळे ज्याचा ७

२८७. तिहीं त्रिभुवनीं ज्याची सत्ता वाहे । तो चोरी करि
ताहे घरोघरीं ॥१॥ न कळे न कळे लाघव त्याचें । ब्रह्मादिक-
साचे वेडावती ॥२॥ वेद शास्त्र श्रुती कुंठित पै होती । तथा गौ-
ळणी बोधिती धरुनियां ॥३॥ योग मुद्रा साधन योगी साधिताती ।
तयांसि नोहे प्राप्ति हेंचि रूप ॥४॥ तें बाळरूप घेऊनि वोसंगा ।
हालविति पै गा बाळकृष्णा ॥५॥ जयाचेनि होय तृप्ति पै सर्वासी ।
तो मागे यशोदेसी दहींभात ॥६॥ दहीं भात लोणी खाउनी न
धाय । घरोघरीं जाय चोरावया ॥७॥ एकाजनार्दनीं न कळे वैभव ।
दावितसे माव भोळ्या जनां ॥८॥

२८८. बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु । धरितां तो
न कळे मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥ तो बाळरूपे नंदाघरीं । खेळ
खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारीं । इंद्रादिकां मे माय ॥२॥
लोणी चोरावया घरोघरीं जाय । दहीं दूध तूप लोणी आपण खाय ।
खाचे सुनेचे मुख्हा हात पुशी वो माय । ऐसें करुनियां पळोनी
जाय ॥३॥ वासुरें सोडी घरीं जाऊन । मुलासी उठवी चिमटून ।

माथणी रांझणा करी चूर्ण । ऐसैं विंदान करुनी पळे ॥४॥ शेजे
असतां उभयतां । जाय सोंवळ्यांतून तत्त्वतां । दाढी वेणी बांधी
सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥ ऐशा खोडी करी नानापरी ।
नटनाटक वैकुंठ जिव्हारी । एकाजनादनीं नवल परी । आगमां-
निगमां न कळे परोपरी ॥६॥

२८९. रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गो-
धनें चारिताहे ॥१॥ रणछुण रणछुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें
आमुचें तनमनु वो माये २ गोधनें चारी हातीं घेऊनि काठी । वैकुंठींचा
सुकुमार गोपवेधें जगजेठी ॥३॥ एकाजनादनीं भुळवी गौळणी ।
करिती तनुमनांची वोवाळणी वो माये ॥४॥

२९०. यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवितो मुरली
पोवा नानापरी ॥१॥ छंदें छंदें वाजे वृंदावनीं फुंजे । वेधलें मन
माझें नाठवे कांहीं ॥२॥ ऐसैं येणें पिसें लाविलें गे माये । एकाजना-
दनीं पाहिला यादवराय ॥३॥

२९१. पांघुरळा धोंगडें काळें । वृंदावनीं गोपाळांमाजी खेळे ।
काला वाटी निजांगें गोपाळ । खेळ खेळ नानापरी ॥१॥ पाहती
वैध वैसोनी विमांनीं । ब्रह्मादिक ध्याती जयां मनीं । आराध्य-
दैवत सनकादिकांचें हृदय भुवनीं । शिवादी पायवणी वंदिती ॥२॥
मानापरी विटादांडु चेंडू । हमामा हुमरी लगेच्या मांडू । नव लक्ष
मिळाले संवगडू । यमुने थडीं कळबासळी ॥३॥ गोधनें ठाई ठाई
वैसविलीं । गोपाळ संवगडे भोंवते शोभले । मध्यें घननीळ तें सां-
वळें । नंदरायाचें गोंडुलें गे माये ॥४॥ एकाजनादनीं शरण ।
पाहतां देहीं विरालें देहपण । संपूर्ण जनीं जनार्दन । पाहतां पां-
हतां गेलों भुळोन गे माये ॥५॥

२९२. आदि नाटक सर्वें व्यापक व्याप्ति निराळा । गोप गो-
धनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥ मनमोहन कृष्ण यशोदेचा
बाई । चोरी करी नानापरी धरितां न सांपडे बाई ॥२॥ जयाचें
विंदानें न कळे ब्रह्मादिकां वो माये । ठकविलें देवां आपणाचे काला
खांय ॥३॥ एकाजनादनीं ऐसां चौदेहां वेगळा । पुराणें वेडावलीं न
कळे अर्गभ्य जयांची लीलां गे माये ॥४॥

२९३. धुरकत धुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु । तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥ देई देई ह्मणे चेंडुवातें । म्हणोनी आसडी निरीतें । यशोदा म्हणे राधे परते । कांगे रडविसी कृष्णा ॥२॥ राधिका म्हणे एका मासिसे । याचा चेंडु मजपार्शी नसे । हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडु मजपार्शी नाही आण तुमची असे ॥३॥ कृष्ण ह्मणे झाडुनी चौर दावीं । राधा झाडितां चेंडु पडिला लवलाहीं । म्हणे पाहें वो माझे आई । चेंडु घेउनी आण वाहती पाहीं ॥४॥ यशोदेनें उचलोनी घेतिला कडेवरी । चेंडु झेलितसे सव्य अपसव्य करीं । एकाजना-
दर्नी भाव न कळे निर्धारिं । लाजोनी ती राधा आली आपुले घरी ५

२९४. चतुर्भुज शामसुंदर । गळां गुंजाचे हार । निढळीं वंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥ हातीं काठी खांदां कांवळी । गाई राखे यमुनेचे पावळीं । नाचती गो-
पाळ धुमाळी । पृष्टीं जाळीं दर्हीभात ॥२॥ जें निगमांचें ठेवणें । सनकसनंदाचें घोसुलें यणें । शंभूचें आराध्यदैवत क्रेणें । तें चारित गोधनें नंदाचीं ॥३॥ ऐसा अकळ नाकळे हरी । वेणु-
वाजवी छदें नानापरी । एकाजनार्दनीं गोपवेषें निर्धारिं । वांटी शिदोरी गोपाळां ॥४॥

२९५. सानुले तान्हुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदा न दाविताती ॥१॥ गाई राखिती लोणी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥ एकाजनार्दनीं नये अनुमानां । ब्रम्हादिक चरणा बंदिताती ॥३॥

२९६. धन्य भाग्य गोकुळींचें राज्य । जेथे क्रीडा केली यादव-
राजें ॥१॥ काय तें वानूं सुख आनंदु । सुख संतोष गोकुळीं परमा-
नंदु ॥२॥ एकाजनार्दनीं जगाचें जीवन । मूर्ति पाहतां दिसे सागुण निर्गुण ॥३॥

२९७. योगी शिणताती साधन कपाटीं । तया नोहे भेटी कांहीं केल्या ॥१॥ तो हरी गोकुळीं बाळवेषें खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥ गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझे ३ एकाजनार्दनीं जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवरात्र ४

२९८. राखीत गोधनें भक्ताचिया काजा । उणीव सहजा येवों
नेदी ॥१॥ आपुलें थोरपण सारुनी परतें । भक्ताचें आसतें काम
करी २ उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्ट तें खाणें तयांसवें
॥३॥ चुकतां वळती आपण वोळणें । एकाजनार्दनीं पुण्य धन्य त्यांचें ४

२९९. नीच कामें न धरी लाज । धांवें देखोनि भक्तांचें काज ।
ऐसा सांवळा चतुर्भुज । रूप धरी गोजिरे ॥१॥ उच्छिष्ट गोपाळांचें
खाये । वळत्या त्यांचें देणें आहे । राखुनि गोधनें माय । मागें मागें
हिंडतसे ॥२॥ काला करी यमुने तीरी । स्वयें वांटितो शिदोरी ।
उच्छिष्टाची भारी । हाव अंगे स्वीकारी ॥३॥ ऐसा कृपेचा कोंवळा ।
उभा यमुनेचे पावळा । एकाजनार्दनीं लीळा । अगम्य ब्रह्मादिकां ४

३००. न देखतां कृष्ण वदन । उन्मळती तयांचे नयन । न
घेतीं अन्न जीवन । कृष्ण मुख न पाहतां ॥१॥ कोठें गुंतला आ-
मुचा कृष्ण । ऐशी जया आठवण । गायी हुंवरती अधोवदन ।
कृष्ण मुख न पाहतां ॥२॥ संवगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णां दृष्टी
ठेवुनी लोभें । आजी कृष्ण कांहो नये । आझाशीं खेळावया ॥३॥
ऐशी जयांची आवडी । तयां पडों नेदी सांकडीं । एकाजनार्दनीं
उडी । अंगें घाली आपण ॥४॥

३०१. सांवळा देखिला नंदाचा । तेंणें आनंदाचा पूर आला
॥१॥ काळी घोंगडी हातामध्ये काठी । चारितो यमुनातटीं गोधनें
तो २ एकाजनार्दनीं सांवळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पहातां होती ३

३०२. पाहिला नंदाचा नंदन । तेंणें वेधियलें मन ॥१॥ मोर-
मुकुट पीतांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥ गोधनें चारी आनंदें
नाचत । करी काला दर्हाभातु ॥३॥ एकाजनार्दनीं लडीवाळ बाळ
तान्हा । गोपाळांशीं कान्हा खेळे कुंजवनां ॥४॥

३०३. खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी
हातीं काठी ॥१॥ पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा
खिल्लारी तो होय ॥२॥ गोप गोधनें संवगडे नानापरी । दधिभात
काला वांटितो शिदोरी ॥३॥ एकाजनार्दनीं खेळे नानापरी ।
वेधोनी नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥

३०४. लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतीं गोपाळ वेष्टित
तारांगणें । शोभला तो वाळवेधें परिपूर्ण । वेधु लाविला आझांसी
तेणें वो ॥१॥ छंदेंछंदें वाजवितो वेणु । आमुचा गुंतला तेथें
जीव प्राणु । नाठवे दुजा हेत कांहीं आजु । तो हा नंदनदनु
यशोदेचा ॥२॥ खेळ खेळे यमुनेचे तटी । सुकुमार सांवळा जग-
जेठी । खांदां घोंगडें शोभे हातीं काठी । गोपाळासी वळ्या दे
सथे घाली मिठी ॥३॥ एकाजनादनीं कळंबातळीं । मिळोनियां
गोपाळ मंडळी । काला मांडियेला मिळोनि सकळीं । लाहे लाहे
वांटी शिदोरी ॥४॥

३०५. मिळोनी गोपाळ सकळीं । यमुने तटीं खेळे चेंडु-
फळी । गाई वैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥
काला मांडिला वो काला मांडिला वो । नवलक्ष मिळोनी काला
मांडिला वो ॥२॥ नानापरींचे शोभती दहींभात । पंक्ती वैस-
विल्या पेंधा वोवडा वाढीत । जो जयां संकल्प तें तया मिळत ।
अनधिकारिया तेथें कोणी न पुसत ॥३॥ पूर्वसंचित खालीं
पत्रावळी । वाढिती भक्तीभावाची पुरणपोळी । नामस्मरणाची
क्षुधा पोटीं आगळी । तेणें तृतीं ह्योय सहजीं सकळीं ॥३॥ ऐसे
तुस जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें । एकाजनादनीं
अभेदें । शुद्ध सगामिबोधें मुखसंवादें ॥४॥

३०६. राखितो गोधनें मनाचेनि मनें । न पुरे अवसर धांवण्य
धावणें । कुठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन
यशोदेचें तान्हें ॥१॥ देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुंठीचा
भूपती तेजःपुज । पहातांचि तया नावडे कांहीं दुजें । ऐसें लाघव
याचें सहज ॥२॥ चित्त चैतन्या पडिली मिठी । कामिनी मन मो-
हना जगजेठी । तुझ्या वेधें ध्यानस्थ धुर्जटी । ऐसा गोवळु योगी-
यांसी नोहे भेटी ॥३॥ एकाजनादनीं शब्दावेगळा । आगमां निगमां
कांहीं न कळे लीला । सोहं कोहं शब्दावेगळा । पहा पहा परब्रह्म
पुतळा ॥४॥

३०७. जयाचें उदारपण काय वानूं । उपमेसी नये कल्पतरू

कामधेनु । वेधीं वेधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सांवळा
श्रीकृष्ण ॥१॥ मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुती शास्त्रां न कळे
अनुमानु । जो हा परापरश्रयंती वेगळा वामनु । तया गोवळ म्हणती
कान्हु ॥२॥ रूप अरुपासी नाहीं ठाव । निगमां आगमां न कळे वैभव ।
वेदशास्त्रांची निमाली हांव । एकाजनादनीं देखिला स्वयमेव ॥३॥

३०८. गोकुळीं गोपाळांसवें खेळतसे देव । एका प्रेमभाव
तयांचा तो ॥१॥ गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाही करणें
यमुने तीरीं ॥२॥ संवगडीयांचे मेळीं खेळे वनमाळी । घोंगडी ते
काळी हातीं काठी ॥३॥ त्रैलोक्याचा धनी वाजवी मुरली ।
भुलवी गौळणी प्रेमभावें ॥४॥ घरोघरीं चोरी करितो आदरें । एका-
जनादनीं पुरे इच्छा त्यांची ॥५॥

३०९. त्यांचीया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मार्गें जावें वनां-
तरीं ॥१॥ वनासी जाकनि नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी
घेती ॥२॥ सर्वाघटीं संतां सर्वां वरिष्ठ देव । तयावरी डाव गडी
घेती ॥३॥ अंगावरी डाव आला ह्मणती गोपाळ । देईं डाव सकळ
आमुचा आह्मा ॥४॥ पाठीवरी वैसती देवातें म्हणती । वांकरे श्री-
पती वेगीं आतां ॥५॥ एकाजनादनीं गडीयांचे मेळीं । खेळे वन-
माळी मार्गें पुढें ॥६॥

३१०. मार्गें पुढें उभा हातीं घेउनी काठी । वळत्या धावे पाठीं
गाईमार्गें ॥१॥ गोपाळवैसती आपण धावे राणा । तयाच्या वासना
पूर्ण करी ॥२॥ वासना ते देवें जया दिली जैशी । पुरवावी तैसी
ब्रीद साच ॥३॥ साच तें ब्रीद करावें आपुलें । ह्मणोनियां खेळे
गोपाळांत ॥४॥ एकाजनादनीं खेळतो कान्हया । ब्रह्मादिकां माया
न कळेची ज्याची ॥५॥

३११. तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाची उच्छिष्टें
खाय ॥१॥ खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वां-
कुडे तोंडें ॥२॥ ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एकाजनादनीं
काहीं कळें नेदी ॥३॥

३१२. न कळे लाघव तयां मार्गे धावे । तयाचें ऐकावें वचना देवें ॥१॥ देव तो अंकित भक्तवचनाचा । सदोदीत साचा मार्गें धावे ॥२॥ गोपाळ आवडी म्हणती कान्हया । वैसे याची छाया सुखरूप ॥३॥ सुखरूप वैसे वैकुंठीचा राव । भक्ताचा मनोभाव जाणोनियां ॥४॥ जाणोनियां भाव पुरवी वासना । एकाजनादना शरण जाळें ॥५॥

३१३. भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ॥१॥ उचलिला पर्वतगिरी । नाथिला काळया यमुनेतीरी ॥२॥ अगवग केशिया असुर । मारिला तो कंसासुर ॥३॥ उग्रसेन मथुरापाळ । द्वारका वसविली सकळ ॥४॥ द्वारकेमाजी आनंदघन । शरण एकाजनादना ॥५॥

३१४. कमळ गर्भाचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रूपासही ॥१॥ वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगी चंदनु । पुराण पुरुष पंचाननु । सांवळा कृष्ण ॥२॥ उभे पुढें अकूर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पहाती मुख कमळ भाव । नाठवें द्वैत ॥३॥ रूप साजिरें गोजिरें । दृष्टी पाहतां मन न पुरे । एकाजनादनीं झुरे । चित्त तैथे सर्वदा ॥४॥

३१५. द्वारके भित्तीं । कामधेनु घोघरीं ॥१॥ कैशी वरवेणणाची शोभा । पहातां नयना निघती जिभा ॥२॥ घोघरीं आनंद सदा । रामकृष्ण चाचे गोविंदा ॥३॥ ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥

३१६. जगाचें जीवन भक्तांचें मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥ तें रूप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडीवरी खेळतसे ॥२॥ इंद्रादि शंकर ध्यान धरती ज्याचें । तो लोणी चोरी गौळ्याचे घोघरीं ॥३॥ सर्वावरी चाले जयाची ते सत्ता । त्यासी बागुल आला म्हणतां उगा राहे ॥४॥ एकाचि पदें बळी पाताळी घातिला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ॥५॥ जयाचेनी तृप्त त्रिभुवन संगळें । तो लोणियाचे गौळे मागून खाथ ॥६॥ एकाजनादनीं भरुनि उरला । तो असे संचलां विटेवरी ॥७॥

३१७. खेळसी तू लीळा । तुझी अनुपम्य कळा ॥१॥ बरवा बरवा श्रीसुकुद । गाई गोपाळां लावला वेध ॥२॥ खेळसी वाळ-पणीं । बांधिताती तुज गौळणी ॥३॥ ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरी ॥४॥ विटे उभा समवरणीं । शरण एकाजनादनीं ॥५॥

३१८. अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनी कर ठेउनी कटीं उभा येथें ॥१॥ धरुनी गोवर्धन उभा सप्तदिन । म्हणोनी कर जंघन ठेउनी उभा ॥२॥ कंसादी मल्ल मारी जरासंध । ते चरणारविंद उभे विटे ॥३॥ धर्माघरीं उच्छिष्ट पात काडी करें । म्हणोनी श्रमें निर्धारें ठेविले कटीं कर ॥४॥ पुंडलीक भक्त देखोनी तल्लीन जाला । एकाजनादनीं ठेविला कटीं कर ॥५॥

पंढरीमाहात्म्य.

३१९. द्वारकेचा सोहळा । परणियली भीमकवाळा ॥१॥ सोळा सहस्र युवती । अष्टनायका असती ॥२॥ पुत्र पौत्र अपार । भागवतीं तो विस्तार ॥३॥ करूनियां राधा मीस । देव येती पंढरीस ॥४॥ हविमणी रुसली । ती दिंडीर वनां आली ॥५॥ तया मागें मोक्षदानी । येता जाला दिंडीर वनीं ॥६॥ गाई गोपाळांचा मेळा । गोपाळपुरीं तो ठेविला ॥७॥ आपण गोपवेष धरी । एकाजनादनीं श्रीहरी ॥८॥

३२०. जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनी म्हणती वेणु नाद ॥१॥ सकळीक देव आले । ते भोंवतीं राहिले ॥२॥ जोडलें जेथें समपद । तया म्हणती विष्णुपद ॥३॥ भोंवतालीं पदें उमटती । तेथें गोपाळ नाचती ॥४॥ जेथें उभे गाईचे भार । ते अद्यापि दिसत खर ॥५॥ गोपाळांचीं पदें समग्र । ठाई शोभत सर्वत्र ॥६॥ एकाजनादनीं हरी शोभले । कर कटावरी ठेउनी भले ॥७॥

३२१. पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती ॥१॥ सांगे कृष्ण उद्धवासी । सुखमिरासी पंढरी ॥२॥ स्वयें नांदे सहपरिवार । करीत गजर भक्तीचा ॥३॥ संत सनकादिक येती । भावें वंदिती श्रीचरण ॥४॥ एकाजनादनीं वेधलें मन । नुठे बैसलें तें तेथून ॥५॥

३२२. द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली
अद्यापि ॥१॥ द्वारकेहूनि बहुत सुख । पंढरीये अधिक एक आहे
॥२॥ भीमातीरी दिगंबर । करुणाकर विठ्ठल ॥३॥ भक्तांसाठी निरं-
त्तर । एकाजनार्दनी कटी धरिले कर ॥४॥

३२३. गाई गोपां समवेतं गोकुळीहूनि आला । पाहूनि भक्ती
भुलला वैष्णवाला ॥१॥ मुमुक्षुमणी धन्य पुंडलीक निका । तयालागीं
देखा उभा गे माय ॥२॥ युगें अष्टावीस जालीं परी न वैसे खालीं ।
मर्यादा धरली प्रेमाची गे माय ॥३॥ ऐसा व्यापक जगाचा जीवन ।
एकाजनार्दनी शरण गे माय ॥४॥

३२४. त्वंपद त्वंपद अस्त्रिपद यावेगळा दिसे । खोळ बुंधी
घेउनी विदेवरी उभा असे गे माय ॥१॥ वेडावला पुंडलीक उभा
केला । तेषोनी कोठें न जाय गे माय ॥२॥ भक्ता अभयकर देतुसे
अवलीळा । मेळवोनी मेळा वैष्णवांचा गे भाय ॥३॥ पुंडलीकें मोहिळा
उभा उगाचि केला । एकाजनार्दनी ठसावला रूपेविण गे माय ॥४॥

३२५. जो हा उद्धार प्रसवे उकार । तें रूप सुंदर विदेवरी
॥१॥ ध्याता ध्यान ध्येय जेथें पै खुंटलें । तें रूप प्रगटलें पंढ-
रीये ॥२॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचें आथिलें । तें रूप सानुलें
पंढरीये ॥३॥ एकाजनार्दनी रूपाचें रूपस । वैकुंठनिवास पंढरीये ४

३२६. जयाकारणें श्रमले भांडती । वेदादिकां न कळे मति ।
तो वोळला सगुण मूर्ति । पुंडलीकाकारणें ॥१॥ धन्य धन्य पावन
देख । पुण्यभूमी पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमा-
नंदें छळती ॥२॥ एकाजनार्दनी शरण । पहातां पहातां वेधलें
मन । मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वदा ॥३॥

३२७. जाशनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । वैसोनी स्मशानीं
निवांतपणें ॥१॥ तें हें उघडें रूप विठ्ठल साचार । निगमाचें माहेर
पंढरी हे ॥२॥ न बुडे कल्पांतीं आहे तें संचलें । ह्यणोनी ह्यणती
भले भूवैकुंठ ॥३॥ एकाजनार्दनी कल्पाचे निर्धारि । निर्विकल्प
पंढरी उरतसे ॥४॥

३२८. रमा रमेश मस्तकीं हर । पुढें तीर चंद्रमागा ॥१॥ मध्य-

भार्गी पुंडलीक । सुख अलोलकि न वर्णवे ॥१॥ बहुता वैष्णवांचा
मेळ । गदारोळ नामाचा ॥३॥ वाम भार्गी चर्किमणी राही । एका-
जनादर्दन तेथें पाहीं ॥४॥

३२९. धन्य पृथ्वी दक्षण भाग । जेथें उभा पांडुरंग । मध्ये
शोभे पुंडलिक लिंग । सन्मुख-चांग भीमरथी ॥१॥ काय वावूं तो
महिमा । दृष्टी पहातांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो
अगम्य २ दोन्ही कर धरुनि जघनी । वाट पाहे चक्रपाणी । एका
शरण जनार्दनी । भक्तांसाठीं धाबरा ॥३॥

३३०. निंबलोन करूं पंढरीच्या सुखा । आणि पुंडलीका भक्त-
राया ॥१॥ परलोकींचे येती परतोनी माणुती । सर्व सुख येथें पहा-
वया ॥२॥ अष्ट महासिद्धी जयाचिये द्वारी । होळनि कामारी
बोळंगती ॥३॥ मुक्तिपद देतां न घे फुकासाठीं । तें हिंडे वालुवंदी
दीनरूप ॥४॥ एकाजनादर्नी करी निंबलोन । विटेसहित चरण
ओवाळावे ॥५॥

३३१. पंचक्रोशींचे आंत । पावन तीर्थ हें समस्त ॥१॥ धन्य
पंढरीचा महिमा । नाहीं वावया उपमा ॥२॥ तीर्थ क्षेत्र देव । ऐसा
नाहीं कोठें ठाव ॥३॥ नगर प्रदक्षणा । शरण एकाजनादर्ना ॥४॥

३३२. पापाची वस्ती जाणा । पंढरीसी नाहीं कोण्हा ॥१॥
अवघे भाग्याचे सदैव । तेथें वसे विठ्ठल देव ॥२॥ माहेर भाविका ।
देखिलीया पुंडलीका ३ जनादर्नाचा एकां ह्मणे । पंढरी पेणें सुखवस्ती ४

३३३. इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तया
काहीं ॥१॥ ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमां उत्तम । याहुनी सुगम आहे
कोठें ॥२॥ जनादर्नाचा एका ह्मणतसे भावें । तीर्थ तें वंदावें पंढरी सदा ३

३३४. प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तयां आहे खोडी
एक एक ॥१॥ सुंडन ती काया निराहारं राहणें । येथें न सुंडणें
काया काहीं ॥२॥ ह्मणोनी सर्व तीर्थांमाजी उत्तम ठाव ।
एकाजनादर्नी जीव ठसावला ॥३॥

३३५. उदंड मंत्र उदंड तीर्थें । परी पवित्र निर्धार पंढरीये ॥१॥
उदंड महिमा उदंड वर्णिला । परि या विठ्ठलावांचुनी नाहीं ॥२॥
उदंड भक्त उदंड शिसोमणी । एकाजनादर्न चरणीं उदंडची ॥३॥

३३६. बहुत तीर्थे क्षेत्रे बहुतापरी । न पवती सरी पंढरीची १
वाहे दक्षण भाग भीमा । पैल परमात्मा विदेवरी ॥२॥ मध्य स्थळीं
पुंडलीक । दृशनें देख उद्धार ॥३॥ वाहे तीर्थ चंद्रभागा । देखतां
भंग पातकां ॥४॥ एकाजनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ॥५॥

३३७. उदंड तीर्थे क्षेत्रे पहातां दिठी । नाहीं सुधीं तारक ॥१॥
छानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥ पुंडलिका
नमस्कार । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥ पाहतां राउळाची भवजा ।
मुक्ती सहजा रावती ॥४॥ एकाजनार्दनीं विठ्ठल भेटी ।
मग लाभा नये तुटी ॥५॥

३३८. उदंड तीर्थे सहिमा वर्णिला । परी नाहीं भेटला पांडु-
रंग ॥१॥ पंढरीसारखें तीर्थ महीवरी । न देखों चराचरीं त्रैलोक्यांत
॥२॥ ऐसा नाम घोष संतांचा मेळ । ऐसा भाक्ति कळोळ नाहीं
कोठें ॥३॥ एकाजनार्दनीं अनाथा कारण । पंढरी निर्माण भूवैकुण्ठ ४

३३९. प्रभासादि क्षेत्रे सप्तपुण्या असती । परी सरी न पवती
पंढरीची ॥१॥ दृशनें चित्त निवे पाहतां नरवें । शंख चक्र मिरवे
चहूं करीं ॥२॥ पीतांबर परिधान वैजयंती म्हाळा । शोभे सोनसळा
अंगावरी ३ एकाजनार्दनीं पाहतां रूपडें । उभें तें उघडें विदेवरी ४

३४०. उदंड क्षेत्रांची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भूवैकुण्ठ
॥१॥ तीर्थ आणि देव संत समागम । ऐसें सर्वोत्तम कोठें नाहीं
॥२॥ सागरादि तीर्थ पाहतां पाहिलें । परी मन हें वेधलें
पंढरीये ॥३॥ एकाजनार्दनीं सुखाची विश्रांती । पाहतां विठ्ठल
मूर्ति लाभ बहु ॥४॥

३४१. उदंड तीर्थे उदंड क्षेत्रे । परि पवित्र पंढरी ॥१॥
उदंड देव उदंड दैवते । परी कृपावंत विठ्ठल ॥२॥ उदंड भक्त
उदंड संत । परी कृपावंत पुंडलीक ॥३॥ उदंड गातो एकएका ।
परी एकाजनार्दनीं सखा ॥४॥

३४२. जें जें क्षेत्र जे जे स्थळीं । तें तें बळी आपुले टायीं
॥१॥ परी ऐसें माहात्म्य नाहीं कोठें । जें प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥
ऐसा संत समागम । ऐसा निरुपम नाम सहिमा ॥३॥ दिंडी द्रके

मृदंग नाद । नाही भेद यातीसी ॥४॥ एकाजनादर्नी निजसार ।
पंढरी माहेर भूलोकी ॥५॥

३४३. बहु क्षेत्रें बहु तीर्थें । बहु दैवतें असती ॥१॥ परी नये
पंढरीसम । वाजगा श्रम होय अती ॥२॥ देव भक्त आणि नाम ।
ऐसे उत्तम नाही कोठें ॥३॥ एकाजनादर्नी तिहींचा मेळ । पहातां
भूमंडळ पंढरीये ॥४॥

३४४. गंगा सागरादि तीर्थें भूमीवरी । परी पंढरीची सरी न
पवती ॥१॥ श्रेष्ठांमाजी श्रेष्ठ तीर्थ पै समर्थ । दृष्टानें मनोरथ
पूर्ण होती ॥२॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसे वैष्णव देख
नाहींत कोठें ॥३॥ गाताती वैष्णव आनंद नाचती । सदादित
कीर्ति विठ्ठलाची ॥४॥ एकाजनादर्नी पंढरीचा हाट । भूवैकुंठ पेट
पंढरी देखा ॥५॥

३४५. प्रयागादि तीर्थें आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ
पंढरीये ॥१॥ बहुत ते साक्ष देती या स्थलासी । सदा तो
मानसी शिव ध्याये ॥२॥ आनंद सोहळा त्रैलोक्य अगाध । पंढ-
रीये भेदाभेद नाही सत्य ॥३॥ एकाजनादर्नी क्षेत्रवासी जन ।
देवा ते समान सत्य होती ॥४॥

३४६. समुद्रवलयार्कित पृथिवी पहातां । ऐसे तीर्थ सर्वथा
नाहीं कोठें ॥१॥ भाविकांचें माहेर जाणा पंढरपूर । विठ्ठल विटेवरी
उभा असे ॥२॥ एकाजनादर्नी तयाचाचि ठसा । भरुनि
आकाशा उरलासे ॥३॥

३४७. उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य तें राजळ पहातां
डोळां ॥१॥ एक एक तीर्थ घडती कोटी वेळां । चंद्रभागा डोळां
देखिलिया ॥२॥ गंगा प्रदक्षिणा समुद्राचें स्तान । परी हें महिमान
नाहीं कोठें ॥३॥ वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंबी पताका
घोळ नोहे कोठें ॥४॥ एकाजनादर्नी साराचें हें सार । पंढरी
माहेर भाविकांसी ॥५॥

३४८. देव भक्त दोन्ही तीर्थें क्षेत्र नाम । ऐसा एक संश्रम
कोठें नाही ॥१॥ प्रयागादि तीर्थें पाहतां पाहतां । तैसे तत्त्वतां

मन साक्षे ॥२॥ पंढरीसी ऐसा आहे समागम । म्हणोनी भवं भ्रम हार-
ळासे ॥३॥ एकाजनार्दनी पाहतां विठ्ठल देव । फिटला तो भेव
संसाराचा ॥४॥

३४९. सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदय-
कमळा ॥१॥ पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले भंगा ॥२॥
पाहतां विठ्ठल सांवळा । परब्रह्म डोळा देखिलें ॥३॥ एकाजनार्दनी
पाहोनी ध्यान । भुललें मन त्या ठायीं ॥४॥

३५०. अनुपम्य सप्तपुज्या त्या असती । अनुपम्य त्यावरती
पंढरीये ॥१॥ अनुपम्य तीर्थे सागरादी असती । अनुपम्य सरती
पंढरीये ॥२॥ अनुपम्य देव उदंडे असती । अनुपम्य विठ्ठलमूर्ति
पंढरीये ॥३॥ अनुपम्य संत वैष्णवांचा मेळ । अनुपम्य गदारोळ
पंढरीये ॥४॥ अनुपम्य शरण एकाजनार्दनी । अनुपम्य चिंतनी
डुल्लतसे ॥५॥

३५१. अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये १
अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥
अनुपम्य होय पुंडलीक भेटी । अनुपम्य कोटी सुख लाभ ॥३॥
अनुपम्य संत नामाचा गजर । अनुपम्य उद्धार जडजीवां ॥४॥
अनुपम्य शोभा विठ्ठल चरणीं । एकाजनार्दनीं गात गीतीं ॥५॥

३५२. अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरी महत्पापा
॥१॥ अनुपम्य ज्याचा विठ्ठलीं जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं
॥२॥ अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनीं ज्याच्या
॥३॥ अनुपम्य संग संतांचा विसावा । अनुपम्य भावा पालट नाही
॥४॥ अनुपम्य शरण एकाजनार्दनीं । कायावाचामनीं छंद यासी ५

३५३. अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनु-
पम्य ॥१॥ अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाझे
॥२॥ अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥
अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य वोवाळी विठोबासी ॥४॥
अनुपम्य शरण एकाजनार्दनीं । अनुपम्य ध्यानीं एक नाम ॥५॥

३५४. अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचें पुण्य

देखा ॥१॥ अनुपम्य वास जयांची पंढरी । प्रत्यक्ष वैकुण्ठपुरी अनु-
पम्य ॥२॥ अनुपम्य पहाती विठ्ठल रायातें । दृशनें पावती सुक्तीतें
अनुपम्य ॥३॥ अनुपम्य भक्त नांदती दैवाचे । अनुपम्य त्याचें
सुख-देवा ॥४॥ अनुपम्य एकाजनार्दन चरणीं । अनुपम्य विन-
वणी करितसे ॥५॥

३५५. अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणा संतांचिये ॥१॥
अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिंगाळ तुदत ॥२॥ अनुपम्य पंढ-
रीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्याचे ॥३॥ अनुपम्य नाचती
वैष्णव । अनुपम्य गौरव त्याचें ॥४॥ अनुपम्य एकाजनार्दनीं ।
अनुपम्य चरणीं संतांचिये ॥५॥

३५६. अनुपम्य उदार नाम । अनुपम्य सकाम संत ते ॥१॥
अनुपम्य पंढरीसी जाती । अनुपम्य नाचती बाळुवंदीं ॥२॥ अनु-
पम्य टाळ घोळ । अनुपम्य रसाळ वाद्ये वाजती ॥३॥ अनुपम्य
संतमेळ । अनुपम्य प्रेमळ नाम घेती ॥४॥ अनुपम्य एकाजना-
र्दनीं । अनुपम्य आयणी चुकले ॥५॥

३५७. अनुपम्य पुराणें सांगती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां
पंढरीये ॥१॥ अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग
पंढरीये ॥२॥ अनुपम्य ध्यान अनुपम्य धारणा । अनुपम्य पंढरी-
राणा विदेवरी ॥३॥ अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य
गोत्र उद्धरती ॥४॥ अनुपम्य शरण एकाजनार्दनीं । अनुपम्य
भुवनीं नांदतसे ॥५॥

३५८. उपदेश अनुपम्य खूप । विटे समचरण शोभले ॥१॥
अनुपम्य सदैव भाग्य ज्यांचें । अनुपम्य वाचे नाम गाती ॥२॥
अनुपम्य जाती पंढरीये । अनुपम्य वस्ती होय पंढरीये ॥३॥
अनुपम्य ते भाग्याचे । विठ्ठल वाचे आळविती ॥४॥ अनुपम्य
एकाजनार्दनीं । अनुपम्य वदनीं गाती नास ॥५॥

३५९. अनुपम्य ज्ञान अनुपम्य मते । अनुपम्य सरतें पंढरीये
॥१॥ अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये
॥२॥ अनुपम्य भुक्ति अनुपम्य सुक्ति । अनुपम्य वेदोक्ती पंढरीये

॥३॥ अनुपम्य कळ अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरीये ॥४॥ अनुपम्य दया अनुपम्य शांती । अनुपम्य विरक्ती एकाजनार्दनी ॥५॥

३६०. अनुपम्य भाग्य नांदते पंढरी । विठ्ठल निर्धारी उभा जेथे ॥१॥ अनुपम्य वाहे पुढे चंद्रभागा । दोष जाती भंगा नाम घेता ॥२॥ अनुपम्य मध्ये पुंडलीक मुनी । अनुपम्य चरणीं मिठी त्याच्या ॥३॥ अनुपम्य संत शोभती दोही वाहीं । अनुपम्य देहीं सुख वाटे ॥४॥ अनुपम्य एकाजनार्दनी ठाव । अनुपम्य पंढरी-राव विटेवरी ॥५॥

३६१. अनुपम्य घनदाट । करती बोभाट अनुपम्य ॥१॥ पंढरीसी जाती अनुपम्य । धन्य जन्म अनुपम्य त्यांचा ॥२॥ अनुपम्य त्यांच्या पुण्या नाही पार । अनुपम्य निर्धार सुख त्यांसी ॥३॥ अनुपम्य दशा आली त्यांच्या दैवा । अनुपम्य हेवा चुकले ते ॥४॥ अनुपम्य शरण एकाजनार्दनी । पंढरी सांडोनि नेम नाही ॥५॥

३६२. पावन क्षेत्र पंढरपूर । पावन तीर चंद्रभागा ॥१॥ पावन संत पुंडलीक । पावन देख श्री विठ्ठल ॥२॥ पावन देह गेलीयां तेथे । होती जीवन्मुक्त सर्व जीव ॥३॥ एकाजनार्दनीं पावन । पावन पंढरी अधिष्ठान ॥४॥

३६३. पुष्पावती चंद्रभागे । करितां स्नान भंगे दोष ॥१॥ पाहतां पुंडलीक नयनीं । चुके जन्म नये अयनीं ॥२॥ घेतां विठ्ठल दृशान । होती पातकी पावन ॥३॥ करितां प्रदक्षणा । पुन्हां जन्म नाही जाणा ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । कळस पाहतां मुक्त जाण ॥५॥

३६४. अवलोकितां चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा ॥१॥ स्नान करितां भीवरेसी । तरती पातकी अपैसी ॥२॥ हृष्टी पाहतां विठ्ठल देव । न राहे काळ्याचे भेव ॥३॥ हृषी वाहातां टाळी । एकाजनार्दनीं मुक्त केलीं ॥४॥

३६५. हृष्टी पाहतां भीमातीर । स्वर्गो वासःताया निरंतर ॥१॥ ऐसा तेथींचा महिमा । आणिक नाही हुजी उपमा ॥२॥ दक्षणे

द्वारका पंढरी । वसे भीमरेचे तीरी ॥३॥ जेथें वसे वैकुंठ देवो ।
एकाजनार्दनी गेला भवो ॥४॥

३६६. सारांचें सार गुह्याचें निजगुह्य । तें हें उभें आहे पंढ-
रीये ॥१॥ चहूं वाचांपरतें वेदां जें आसतें । तें उभें आहे सरतें पंढ-
रीये ॥२॥ शास्त्रांचें निज सार निगमां न कळे पार । तोचि हा परा-
त्पर पंढरीये ॥३॥ एकाजनार्दनी भवनी उरला । तोचि हा देखि-
ला पंढरीये ॥४॥

३६७. ऐसें पंढरीचें स्थान । याहूनि आणिक आहे कोण ॥१॥
विष्णुसाहित कर्पूरगौर । जेथें उभे निरंतर ॥२॥ पुढें भीवरा
शोभती । पुंडलिकाची वसती ॥३॥ ऐसें सांडोनि उत्तम स्थळ ।
कोठें वास करूं निर्मळ ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । प्रेमळ
संत नांदती देखा ॥५॥

३६८. ऐसें विश्रंतीचें स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण
॥१॥ तें हें जाणा पंढरपूर । मुक्त मुमुक्षूंचें माहेर ॥२॥ जगां
ऐसें स्थळ । नाहीं नाहीं हो निर्मळ ॥३॥ एकाजनार्दनी निकें ।
भूवैकुंठ नेटकें ॥४॥

३६९. त्रिविधतापें तापले भारी । तथा पंढरी विश्रंती ॥१॥
आणीक सुख नाहीं कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥ काळा-
चेंही न चले बळ । भूमंडळ पंढरीये ॥३॥ भूवैकुंठ पंढरी देखा ।
ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥ एकाजनार्दनी धरुनि कास ।
पंढरीचा दास वारकरी ॥५॥

३७०. वेदाभ्यासें श्रमले । पुराण वक्ते ते भागले ॥१॥ तथां
विश्रंतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥ शास्त्राभ्यास नेहटीं ।
वादावाद दाटोदाटीं ३ एकाजनार्दनी शरण । पंढरी स्थान ऐशिया ४

३७१. तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दहशनें मुक्त व्हावें
हेळाभात्रें ॥१॥ दुःखाची विश्रंती सुखाचा आनंद । पाहतां चिदा-
नंद विठ्ठल देव ॥२॥ संसारीं तापले त्रितापें आहाळले । विश्रंतीये
आले पंढरीसी ॥३॥ सर्वांचें माहेर भाविकांचें घर । एकाजनार्दनी
निर्धार केला असे ॥४॥

३७२. पंढरीये अन्नदाना तीळभरी घडता जाण ॥१॥ तेषें
घडती अश्वमेध । पातकापासोनी होती शुद्ध ॥२॥ अठरा वर्ण
याती । मेद नाही तेंथें जाती ॥३॥ अवधे रंगले चितनीं । मुखीं
नाम गाती कीर्तनीं ॥४॥ शुद्ध अशुद्धाची बाधा । एकाजनादनीं
नोहे कदा ॥५॥

३७३. पूर्व सुकृताची गांढाडी पदरी । तरीच पंढरीं वास घडे
॥१॥ कोटी यज्ञ फळ भीमरथी पाहतां । मोक्षसायुज्यता तत्क्षणीं
॥२॥ पृथ्वीचें दान असंख्य गोदानें । पुंडलीक दृशानें न तुळती ॥३॥
एकाजनादनीं विठ्ठलाचे भेटें । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ॥४॥

३७४. ज्या सुखा कारणें धोगाभ्यास । शरीर दंड काया क्लेश ।
तें उभें आहे अपैस । भीमा तीरीं वाळुवंटीं ॥१॥ न लगे दंडन
मुंडनीं आटी । योगा यागाची कसवटी । मोकळी राहाटी । कुंथी-
कुंथी नाही येथें ॥२॥ न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार
पचांमि साधन । नम्र मौन येकांत स्थान । आटा आटी न करणें
॥३॥ धरुनियां संत संग । पाहें पाहें पांडुरंग । देखील सुख अव्यंग ।
एकाजनादनीं निर्धारें ॥४॥

३७५. जप तपें तपतां कोटी । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥
तयां विश्रांतीसी स्थान । पंढरी जाण भूमंडळीं ॥२॥ योगायाम
धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥ तो उभा कटीं कर
ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥ एकाजनादनीं पहातां दिठीं ।
कंदर्प कोटी बोवाळिजे ॥५॥

३७६. तुस्तर मार्ग आटाअटी । पंढरी सृष्टी तारक ॥१॥ कोणा
न लगे दंडन । काया पीडन कष्ट ते ॥२॥ नको उपवास विधीचा
पडदा । शुद्ध अशुद्धा न पहावें ॥३॥ मुगुटमणी पुंडलीक । दृशानें
पातक हरतसे ॥४॥ एकाजनादनीं निमैळ । पंढरी स्थळ सर्वांसी ५

३७७. जें देवां दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥
या ब्रह्मांडमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥ एक एक पाउळ
तत्त्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥ एकाजनादनीं ठसा-
विठ्ठल उभाची सरसा ॥४॥

३५८. तिहीं त्रिभुवर्नी पातकी पीडिले । ते मुक्त जाहले
पंढरीसी ॥१॥ पाहतां सांवळ्य अवधीयां विश्रांती । दरुशनें शांती
पातकीयां ॥२॥ एकाजनार्दनीं पाहतां रूपडें । कैवल्य उघडें
विटेंवरी ॥३॥

३५९. पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तथां
॥१॥ स्वमुखें भक्तां सांगतो आपण । नका अनुमान धरूं कोणी ॥२॥
चंद्रभागा दृष्टीं पाहतां नरनारी । मोक्ष त्यांचे घरीं सुक्तीसहित
॥३॥ चतुष्पाद पक्षी कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उद्धरती
॥४॥ एकाजनार्दनीं न घ्यावा संशय । दरुशनें जाय पापताप ॥५॥

३६०. वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरि दरुशनासी ।
तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवर्नीं दुजे नाहीत ॥१॥ धन्य क्षेत्र
भीवरातीर । पुडें पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां
जन्म नाही सर्वथा ॥२॥ करती क्षेत्र प्रदक्षणा । त्यांच्या पार
नाहीं पुण्या । जगां धन्य ते मान्या । एकाजनार्दनीं ह्यणतसे ॥३॥

३६१. राहुनीं पंढरीये जाण । जो नेवे विठ्ठल दरुशन ॥१॥
महा पातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ॥२॥ जिताची
भोगी नर्क । जो विठ्ठला विन्मुख ॥३॥ न करी स्नान चंद्रभागे ।
तो कुष्ठी सर्वांगें ॥४॥ नेवे पुंडलीक दरुशन । एकाजनार्दनीं
तथा बंधन ॥५॥

३६२. नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठल दरुशन ॥१॥
त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा दृष्टी पुंडलीका ॥२॥ उजवें घेतां
राउळासी । जळती पातकाच्या रासीं ॥३॥ संतांसर्वे कीर्तन
करितां । आनंदें टाळी वाजवितां ॥४॥ मोक्ष जोडोनियां
हात । तयाची वाट तो पाहात ॥५॥ धन्य पंढरीचा संग ।
एकाजनार्दनीं अभंग ॥६॥

३६३. उभा देव उभा देव । निरसी भेव भाविकांचें ॥१॥
न लगे कांहीं खटाटोप । पेट सोपी पंढरी ॥२॥ नको नको वेदपाठ ।
सोपी घाट पंढरी ॥३॥ शाखांचीं तों भरोवरी । सांडी दुरी पंढरीये
॥४॥ योगयाग तीर्थ तप । उघडतीं अमूप पंढरीये ॥५॥ एकाजना-
र्दनीं स्वयं ब्रह्म । नांदे निष्काम पंढरीये ॥६॥

३८४. उभासनी बाह्या पहातसे घाट । पीतांबर नीट सांव-
रुनी ॥१॥ आलीयासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण
पाहिजे तें ॥२॥ भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणी । कोणा तेथें
मनीं वास नाही ॥३॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । लोळती
अंगणी पंढरीये ॥४॥ एकाजनार्दनी महा लाभ आहे । जो नित्य
नाहे चंद्रभागे ॥५॥

३८५. अवघें आनंदाचें । क्षेत्र विठ्ठल देवाचें ॥१॥ अवघें हें
पावन । तीर्थ चंद्रभागा स्नान ॥२॥ अवघे संतजन । पुंडलीकासी वंदन
॥३॥ अवघा विठ्ठल देव । एकाजनार्दनी भाव ॥४॥

३८६. अवघें परब्रह्म क्षेत्र । अवघें तेथें तें पवित्र ॥१॥ अवघा
पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ॥२॥ अवघीयां दुःख नाही ।
अवघें सुखचि तया ठायीं ॥३॥ अवघे आनंदभरित । एकाजना-
र्दनी सदोदित ॥४॥

३८७. अवघें क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घोरोघरीं ॥१॥ अ-
वघा विठ्ठलचि देव । अवघा अवघिया एक भाव ॥२॥ अवघे सम-
दृष्टीं पहाती । अवघे विठ्ठलचि गाती ॥३॥ अवघे ते दैवाचे । एका-
जनार्दनीं साचे ॥४॥

३८८. अनंता जन्मींचें पुण्य बहुत । तें देखे पंढरीनाथ ॥१॥
घांयां शिणताती वापुडीं । काय गोडी धरुनी ॥२॥ पाहतां विठ्ठला-
चें मुख । हरे सर्व पाप निवारे दुःख ॥३॥ एकाजनार्दनीं विठ्ठल
उभा । त्रैलोक्याचा गाभा विठेवरी ॥४॥

३८९. पाहूनियां पंढरपूर । मना आनंद अपार ॥१॥ करितां
चंद्रभागे स्नान । मना होय समाधान ॥२॥ जातां पुंडलिकाचे
भेटी । न माय आनंद त्या पोटीं ॥३॥ पहातां रखुमादेवीवर ।
मन होय हर्षनिर्भर ॥४॥ पहा गोपाळपूर वेणुनाद । एका-
जनार्दनीं परमानंद ॥५॥

३९०. ऐसे संतभार ऐसैं भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा
कोठें ॥१॥ समुद्रचलयांकित तीर्थें असती पावन । परी ऐसैं महि-
मान-नाहीं कोठें ॥२॥ ऐसा नाम घोष आनंद सोहळा । न देखे
ए. ९

आणिके स्थळां माझे नेत्रीं ॥३॥ एकाजनार्दनीं पंढरीवांचुनी ।
आनंद माझे मनीं नाहीं कोठें ॥४॥

३९१. नाभीकमळीं जन्मला ब्रह्मा । तथा न कळे महिमा
॥१॥ पंढरी क्षेत्र हें जुनाट । भूवैकुण्ठ पेठ साजिरी ॥२॥ भाळे भोळे
येती आधीं । तुटती उपाधीं तथांची ॥३॥ एकपणें रिगतां शरण ।
एकाजनार्दनीं तुटे बंधन ॥४॥

३९२. व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतिते चिंतनीं ।
येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दहशना ॥१॥ सिळोनि सर्वांचा
मेळ । गाती नाचती कळोळ । विठ्ठल स्नेहाळ । तथालागें पहाती
॥२॥ करिती भीवरेचें स्नान । पुंडलिका अभिवंदन । एकाजना-
र्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचें ॥३॥

३९३. देखोनियां देवभक्त । सनकादीक आनंदत ॥१॥ हाणती
जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ॥२॥ आनंदें सनकादिक ।
पाहूं येती तेथें देख ॥३॥ विठ्ठल चरणीं । शरण एकाजनार्दनीं ॥४॥

३९४. तथा ठाईं अभिमान सुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥ तें हें
जाणा पंढरपुर । उभा देव विठेवर ॥२॥ आळिंगनें काया । होतसे
तथा ठाया ॥३॥ चंद्रभागे स्नान । तेणें पूर्वेजां उद्धरण ॥४॥
एकाजनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुण्ठ जाण ॥५॥

३९५. धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे ॥१॥ करती
नित्य प्रदक्षणा । स्नान चंद्रभागे जाणा ॥२॥ पुंडलीकाची भेटी ।
वेणु नाद पहाती दृष्टी ॥३॥ करती एकादशी । जाग्रण आनंदें
मानसीं ॥४॥ तथा पुण्या नाहीं लेखा । हाणे जनार्दन एका ॥५॥

३९६. देव भक्त एके ठायीं । संतमेळ तथा गांवीं ॥१॥ तें हें
जाणा पंढरपूर । देव उभा विठेवर ॥२॥ भक्त येती लोटांगणीं । देव
पुरवी मनोरथ मनीं ॥३॥ धावे सामोरा तथासी । आळिंगून क्षेम
पुसी ॥४॥ ऐशी आवडी मानी मोठी । एकाजनार्दनीं घाली मिठी ५

३९७. बहु मार्ग बहुतापरी । परी न पवती सरी पंढरीची
॥१॥ ज्या ज्या मार्गें जातां वाटा । कर्म कर्मठा लागती ॥२॥
येथे नाहीं कर्माकर्म । सोपें वर्म पंढरीये ॥३॥ न लगे उपास

तीर्थविधी । सर्व सिद्धी चंद्रभागा ॥४॥ ह्यणोनी पंढरीसी जावें ।
जीवें भावें एकाजनादनीं ॥५॥

३९८. बहुता काळांचें हें क्षेत्र । सकळ देवांचें माहेर । सकळ
संतांचें निज मंदीर । तें हें पंढरपुर जाणावें ॥१॥ धन्य पंढरीचा
महिमा । नाहीं आणीक उपमा । जेंथे वास पुरुषोत्तमा । स्विमणी-
सहित सर्वदा ॥२॥ धन्य भक्त पुंडलीक । सकळ संतांचा नायक ।
एकाजनादनीं देख । श्रीविठ्ठल आवडी ॥३॥

३९९. पंढरीचा महिमा । आणीक नाहीं त्या उपमा ॥१॥ धन्य
धन्य जगीं ठाव । उभा असे देवराव ॥२॥ साक्ष ठेवुनी पुंडलिका ।
त्तारितक्षे मूढ लोकां ॥३॥ एकाजनादनीं देव । उभा उभीं
निरसी भेव ॥४॥

४००. धन्य धन्य पंढरपूर । वाहे भीवरा समोर ॥१॥ ह्यणोनि
नेमैं वारकरी । करती वारी अहर्निशीं ॥२॥ पुंडलीका दंडवत ।
पाहाती दैवत श्रीविठ्ठल ॥३॥ काला करती गोपाळपुरीं । मि-
ळोनि हरी संवगडे ॥४॥ तथा हरिदासांचे रजकण । शरण एका-
जनादनीं ॥५॥

४०१. तथाचे संगतीं अपार । विश्रंती घर पंढरी ॥१॥ ह्यणोनी
वारकरी भावें । जाती हावें पंढरीसी ॥२॥ योगयागीं जो न
संपडे । तो पुंडलीका पुढें उभा असे ॥३॥ शोभे चंद्रभागा
उत्तम । धन्य जन्म जाती तेथें ॥४॥ घेऊनि आवडी माळ बुका ।
वाहाती फुका विठ्ठला ॥५॥ एकाजनादनीं भावें । हेंचि मागणें
मज यावें ॥६॥

४०२. वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥
जाय नेमैं पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ॥२॥ आषाढी का-
र्तिकी । सदा नाम गाय सुखीं ॥३॥ एकाजनादनीं करी वारी ।
धन्य तोचि वा संसारीं ॥४॥

४०३. भाळे भोळे नरनारी । येती प्रती संवत्सरीं पंढरीये ॥१॥
करती स्नान वंदिती चरणां । क्षेत्र प्रदक्षणा करिताती ॥२॥ टाळ-
विणे मृदंग मोहरी । गरुड टके शोभती करीं ॥३॥ करती आ-

नंदें नाम घोष । नाही आस पायांवीण ॥४॥ एकाजनार्दनीं कौतुके ।
नाचतु सुखें भक्तराणा ॥५॥

४०४. घडती पुण्याचिया रासी । जे पंढरीसी जाती नेमें
॥१॥ घडतां चंद्रभागे स्नान । आणि दहशन पुंडलीक ॥२॥ पा-
हातां विटेवरी जगदीश । पुराणपुरुष व्यापक ॥३॥ वारकरी
गाती सदा । प्रेमें गोविंदा आळविती ॥४॥ तया स्थळीं मज ठेवा ।
आठवा जनीं जनार्दन ॥५॥ शरण एकाजनार्दन । करा
माझी आठवण ॥६॥

४०५. पंढरीस ज्याचा नेम । तो नं करी अन्य कर्म ॥१॥
सांडूनियां विठ्ठल राजा । आणिक देव नाही दुजा ॥२॥ सांडूनियां
चंद्रभागा । कोण जाय आणीके गंगा ॥३॥ सांडोनियां पुंडलीका ।
कोण आहे आणीक सखा ॥४॥ सांडोनियां वेणुनाद । कोण आहे
थोर पद ॥५॥ एकाजनार्दनीं भाव । अवघा विठ्ठलचि देव ॥६॥

४०६. गोपाळपुरीं काला गोपाळ करती । तेथील लाभा देव
लाळ घोटिती ॥१॥ ऐसा आनंद गे माय तया पंढरपुरीं । धन्य
भक्त देवाचे वारकरी ॥२॥ आपाढीं कार्तिकीं नित्य नेमें जाण ।
जाउनी भीवरे करताती स्नान ॥३॥ घेतां दहशन पुंडलीकाचे भेटीं ।
एकाजनार्दनीं पुण्य न समाय सृष्टीं ॥४॥

४०७. देव संत दोन्ही एकचि मेळ । गदारोळ कीर्तनीं ॥१॥
ती हे त्रिवेणी पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥२॥ येती वारकरी ।
आनंदें नाचती गजरीं ॥३॥ ह्याणे जनार्दनाचा एका । पुंडलीके
दाखविला निका ॥४॥

४०८. त्रैलोक्याचा जो धनी । सम चरणीं पंढरीये ॥१॥ धरु-
नियां वाळरुया । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥ शोभताती संतभार ।
करती जयजयकार नामघोष ॥३॥ पुढें दक्षिणवाहिनी भीमा ।
ऐसा महिमा तेथींचा ॥४॥ एकाजनार्दनीं वेधलें मन । लागलें
ध्यान विठोबाचें ॥५॥

४०९. देव वसे पंढरीसी । येती संनकादिक ऋषी । वंदोनी
पुंडलीकासी । चरण वंदिती विठ्ठलचि ॥१॥ करती कीर्तन गजरीं ।

नाना वाद्ये परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडी ॥२॥
दिंडी जागरण एकादशी । क्षीरापती द्वादशी । करिताती आवडीसी ।
भक्त मिळोनी सकळ ॥३॥ मिळतां क्षीरापती शेष । तेणें सुख
सुरवरास । एकाजनार्दनीं दास । वैष्णवांचा निर्धारें ॥४॥

४१०. मिळाले भक्त अपार । होतो जयजयकार भीमातीरीं
॥१॥ वैष्णवांचा मेळ मृदंग वाजती । दिव्या पताका शोभती ॥२॥
एकाजनार्दनीं कीर्तनीं । नाचतसे शारंगपाणी ॥३॥

४११. हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ॥१॥ येती नेमें
पंढरीसी । दृशन घेती विठ्ठलासी ॥२॥ करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजां
उद्धरती जाण ॥३॥ करती गोपाळ काला । गोपाळपुरीं मिळोनी
मेळा ॥४॥ ऐसा जया घडे नेम । एकाजनार्दनीं निष्काम ॥५॥

४१२. पंढरीये पांडुरंग । भोंवता संग संतांचा ॥१॥ चंद्रभागा
वाळुवंट । आहे नाट देव उभा ॥२॥ पुंडलीक वेणुनाद । होतो
आनंद अखंड ॥३॥ पद्मतळें गोपाळपुर । संत भार आहे तेथें
॥४॥ वैष्णवांचा गजर मोठा । आघाडी चोहटा नाचती ॥५॥
जाऊं तेथें लोटांगणीं । फिटेल आयणी गर्भवास ॥६॥ भाळे भोळे
येती भक्त । आनंदें नाचत वाळुवंटीं ॥७॥ लोटांगण घालूं चरणीं ।
शरण एकाजनार्दनीं ॥८॥

४१३. देव भक्त उभे दोन्ही येके ठायीं । चला जाऊं पाईं तया
गांवा ॥१॥ आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारितां वाचा विठ्ठल
नाम ॥२॥ कलूनियां स्नान पुंडलीकाची भेटी । नाचूं वाळुवंटीं वाहूं
टाळी ॥३॥ जाऊं महाद्वारीं पाहूं तो सांवळा । बोवाळूं गोपाळा
निंबलोण ॥४॥ एकाजनार्दनीं मनोरथ पुरे । वासना ते जुंरे मार्गे काहीं ५

४१४. जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाहीं पहातां ।
आगमां निगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग । भोंवता शोभे संतसंग । धन्य भाग्याचे जे
सभाग्य । तेचि पंढरी पहाती ॥२॥ निरा भीवरापुढें वाहे । मध्यें
पुंडलीक उभा आहे । समदृष्टी चराचरीं विठ्ठला पाहे । तेचि
भाग्याचे नारीनर ॥३॥ नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढर-
पुरा । एकाजनार्दनीं निर्धारा । धन्य भाग्याचे नारीनर ॥४॥

४१५. महा क्षेत्र पंढरपूर । नादे विठ्ठल साचार ॥१॥ तंया ठाई सुख आहे । संत जाणती तो लाहे ॥२॥ विश्रांतीचें स्थान । भावांभावा समान ॥३॥ दुःख दरिद्र नाहीं । याचें ह्यणतां विठाबाई ॥४॥ नोहे बाधा काळाची । ऐसी मर्यादा संतांची ॥५॥ जनार्दनाचा एका ह्यणे । याचें पेणें तेथींचें ॥६॥

४१६. तुम्ही पंढरीचे जातां । तरी मी पायां लागेन आतां । चरणरजें जाली साम्यता । तुमचें पाऊल माझे माथां ॥१॥ जेथें जेथें पाऊल वैसे । येका एकपणेंविण असे ॥२॥ पंढरीचे वाटे । पसरिले तें मी गोटे । पाया लागेन अवचटें । तें सुख आहे मज मोठें ॥३॥ जेथें पाउलाचा माग । तेथें माझें अखंड अंग । चरणरज आह्वां भोग । काय करतील वैकुंठ चांग ॥४॥ संत भेटतील वाडें-कोडें । तरी मी आहे पायांपुढें । हेही आठवण न घडे । तरी मी वालुवंदींचे खडे ॥५॥ याता वाटेक घसणीं । लागेन अवघियां चरणीं । एकाजनार्दनी कीर्तनीं । आठवा आसनीं शयनीं ॥६॥

४१७. उभा कर ठेवनी कटीं । अवलोकी दृष्टी पुंडलीक ॥१॥ न्या मज तेथवरी । या वारकरी सांगातें ॥२॥ पाहीन डोळे भरुनी हरी । दुजी उरी ठेविना ॥३॥ मी पणाचा वीस ठाव । पाहतां गांव पंढरी ॥४॥ वारकरी महा द्वारीं । कान धरुनी करीं नाचती ॥५॥ शरण एकाजनार्दन । ते संत पावन पतीत ॥६॥

४१८. मूर्ती अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरी कोंवळीं तीं ॥१॥ तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारीं परतेना ॥२॥ वेधलासे जीव सुखा नाहीं पार । माहेरा माहेर पंढरी देखा ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची वसती । भाविकां विश्रांती पंढरीराव ॥४॥

४१९. ठेवणें अनंत जन्मांचें । सांपडलें आजी साचें ॥१॥ पुंडलीकें तें पोखलें । जगा उपकार केले ॥२॥ महा पातकी चांडाळ । मुक्त होय दरुशनं खळ ॥३॥ एकाजनार्दनीं निश्चय । वेदादिकां हा आश्रय ॥४॥

४२०. आम्ही मागतों फुकाचें । तुम्हां देतां काय वेंचे ॥१॥

संतसंग देई देवा । हुजा नको कोहीं गोवा ॥२॥ पंढरीसी ठाव
थावा । हेचि मागतसे देवा ॥३॥ एकाजनार्दनीं मागत । येवढा
पुरवा सर्वांचा हेतः ॥४॥

४२१. तुमचें देणें तुमचें देणें । नको वैकुंठ हें पेणें ॥१॥ नाना-
मतें मतांतर । अंतर गोलं तेंथें ॥२॥ पेणें ठेवा पंढरीसी । अह-
निर्वाी नाम गाऊं ॥३॥ भाळे भोळे येती संत । बोळू मात त्यांसी
॥४॥ चरणरज वंदीन साचे । एकाजनार्दनीं म्हणे त्यांचें ॥५॥

४२२. माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥ संत
मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥ टाळ घोष पताका ।
नाचताती वैष्णव देखा ॥३॥ विठ्ठल नामें गर्जती । प्रेमभरीत ना-
चती ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । विठ्ठल नामें लाधे पूर्ण ॥५॥

४२३. पाहतां विश्राम सुख वस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम
भूमीवरी ॥१॥ जावया उद्वेग धरिला माझ्या मनें । उदंड शाहणे
तये ठायीं ॥२॥ एकाजनार्दनीं मानिला विश्वास । नाहीं दुजी
आस पायांवीण ॥३॥

४२४. माझें माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥ वाप
आणि आई । माझी विठ्ठल रखमाई ॥२॥ पुंडलिक वंधु आहे ।
त्याची ख्याती सांगूं काय ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करीतसे
पाप भंगा ॥४॥ एकाजनार्दना शरण । करी माहेरींची आठवण ॥५॥

४२५. आज्ञा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पावन
झालों ॥१॥ आलीया जन्माचें सुफल झालें काज । दृष्टी गरुडध्वज
पाहतांची ॥२॥ एकाजनार्दनीं पावलों विश्रांती । पाहतां
विठ्ठलमूर्ति भीमातटीं ॥३॥

४२६. या पंढरीचें सुख पाहतां डोळां । उभा तो जिन्हाळा
योगीयांचा ॥१॥ झणोनियां मन वेधलें खरणीं । आणिक त्यागुनी
बुडी दिली ॥२॥ जनार्दनाचा एकाधावे लोटांगणी । करी बोवा-
ळणी शरीराची ॥३॥

४२७. भाविकांसी नित्य नवें हें सोपारें । पंढरी उच्चार करितां
वाजे ॥१॥ हो कां अनामिक अथवा शुद्ध वर्ण । ज्ञातीसी कारण

नाहीं देवा ॥२॥ एकाजनार्दनीं भलती ज्ञाति असो । परी पाडुरंग वसो हृदयामाजी ॥३॥

४२८. तीन अक्षरी जप पंढरी ह्याणे वाचा । कोटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥ युगायुगीं माहात्म्य व्यासें कथियेलें । कलियुगीं केलें सोपें पुंडलिकें ॥२॥ महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठल नामें टाळी वाजवितां ॥३॥ एकाजनार्दनीं धेतां पै दर्शन । जडजीवां उद्धरण कलियुगीं ॥४॥

४२९. भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्त्वतां कलीमाजी ॥१॥ प्रातःकाळीं नामस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥ वदतां वाचे नाम घडतां एक स्नान । पुनरपि आगमन मृत्युलोकीं ॥३॥ एकाजनार्दनीं भीमरथी वदतां । प्रयागीं समता सरीं न पवे ॥४॥

४३०. प्रभातेसी उठोनी । स्नान करती अनुदिनीं । विठ्ठल दुरूशीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥ धन्य पंढरीचा वास । सुख मिळें अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥ करी नेमें येकादशी । जाय नेमें पंढरीसी । ऐसे या तीर्थासी । नेमें करतां जोडे ॥३॥ सर्व पर्व काळ घडे । कोटी अश्वमेध जोडे । पुण्य तें उघडें । विठ्ठल रूपडें पाहतां ॥४॥ ऐसा जया नेम धर्म । न चुके वाचा नामस्मरण । एकाजनार्दनीं स्मरण । विठ्ठल देवो आवडीं ॥५॥

४३१. नरनारी जातां पंढरीसी । सुकृताची रासी ब्रह्मा नेणे ॥१॥ अभाव भावना न धरी कल्पना । मस्तक चरणावरी ठेवी ॥२॥ एकाजनार्दनीं पंढरी माहेर । आढ्यासी निर्धार देवें केली ॥३॥

४३२. दक्षण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीर्थीं ॥१॥ चला जाळें तया ठाया । वंदूं संतांचिया पायां ॥२॥ नाचूं हृषीं वाळुवंटीं । पुंडलीक पाहुनी दृष्टी ॥३॥ पद्मतळें. पाहतां डोळा । सुख सोहळा आनंद ॥४॥ एकाजनार्दनीं विठ्ठल भेटी । लाभें लाभ दुणावे पोटीं ५

४३३. अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वार्ता नये मना ॥१॥ सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पाडुरंग

॥२॥ आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पै तत्वतां यया तीर्था ३
रावें तें स्नान पुंडलीका वंदन । देखावे वरण विठोवाचे ॥४॥

नार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय आवनीं कवण तीर्थीं ॥५॥

४३४. पिकली पंढरी पीटिला धांडोरा । केणें आलें घरा
। भागीयांच्या ॥१॥ चंद्रभागे तीरीं उतरलें बंदर । आले सवदागर
॥३॥ संत ॥२॥ वैष्णव मिळोनी केला असे सांठा । न घेतो करंटा
। भागीया ॥३॥ एकाजनार्दनीं आले गिःहाईक । वस्तु अमो-
गिक सांठाविली ॥४॥

४३५. सप्तपुण्यांमाजी पंढरी पावन । नामघोष जाण वैष्णव
। रती ॥१॥ देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल
। चे ह्यणतां ॥२॥ आणिक कांहीं नको यापरतें साधन । विठ्ठल
। नेधान टाकूनियां ॥३॥ एकाजनार्दनीं विठ्ठलावांचुनी । आन नेणें
। नीं दुजें कांहीं ॥४॥

४३६. धन्य चंद्रभागा धन्य वालुवंट । तेंथें सभा दाट वैष्ण-
।ंची ॥१॥ ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळताती दोष
। न्मांतरींचि ॥२॥ पहा तो नारद उभा चंद्रभागेत । गायन करित
। म घोष ३ धन्य विष्णु पहा धन्य वेणुनाद । क्रीडा करी गोविंद सर्वकाळ
४॥ पौर्णिमेचा काला वेणुनादीं जाहला । वांटितो सकळां पांडुरंग
५॥ स्वर्गांचे सुरवर प्रसाद इच्छित्ती । नाहीं त्यांसी प्राप्ति अद्याप-
री ॥६॥ तुझां आह्वां येथें कैसें सांपडलें । उपकार केले पुंडलीकें
७॥ धन्य ते पद्माई धन्य तें पद्माळ । येउनी सकळ स्नाने करिती
८॥ धन्य दिंडीर वन रम्य स्थळ फार । रखुमाई सुंदर वास करिती
९॥ चोखोवांनं वस्ती केली ऐलथडीं । उभारिली गुढी स्वानंदाची
१०॥ धन्य पुंडलीक भक्त शिरोमणी । तेंणें चक्रपाणी उभा केला
११॥ मायवापाची सेवा तेंणें केली सबळ । ह्यणोनी घननीळ आतु-
ला ॥१२॥ लोह दंड क्षेत्र धन्य पंढरपूर । उभा विटेवर पांडुरंग
१३॥ लैलोक्याचा महिमा आणिला तया ठायीं । तीर्थ व्रतें पायां
। ठोबाच्या ॥१४॥ तिहीं लोकीं पाहतां ऐसें नाहीं कोठें । परब्रह्म
। टे विटेवरी ॥१५॥ एकाजनार्दनीं ब्रह्म पाठीं पोटीं । ब्रह्मनिष्ठ
ती तया ठायीं ॥१६॥

४३७. वदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंड-
लिकें ॥१॥ धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाही लहान थोर निव-
डिले ॥२॥ एकाजनादनीं दावियेला तारू । सुखाचा सागर विठ्ठलदेव ३

४३८. पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटीं ठेउनी कर ॥१॥ ऐसा
पुंडलीका पुढें हरी । तो पुजावा षोडशोपंचारी ॥२॥ सभोवता वेढा
संतांचा । आनंद होतो हरिदासांचा ॥३॥ एकाजनादनीं देव । उभा
विटेवरी स्वयंभेव ॥४॥

४३९. पंढरीचें सुख पुंडलीक जाणे । येर सोय नेणे तेथील
पै ॥१॥ उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नानें पावन जगा
करितसे ॥२॥ मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनी । पैल ते
जघनीं कटीं कर ॥३॥ एकाजनादनीं विठ्ठल बाळरूप । दृशनें
ताप हारे जगा ॥४॥

४४०. चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोडवळ । तैसा श्रीविठ्ठल पंड-
रीये ॥१॥ क्षीरसिंधु सम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय
महत्पाप ॥२॥ सनकसनंदन सम पुंडलीक । शोभा आलोलिक
वर्ण काय ॥३॥ लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एकाजनादनीं पाई
लीन जाला ॥४॥

४४१. पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ती । ऐसे वेद पै गर्जती ॥१॥
भक्त पुंडलीका निकट । वसतें केलें बाळवंत ॥२॥ गाई गोपाळांचा
मेळ । आनंदें क्रीडे तो गोपाळ ॥३॥ ऐसा स्थिरावला हरी । एका-
जनादनीं निर्घारीं ॥४॥

४४२. जयां आहे मुक्ती चाड । तयांसी गोड पंढरी ॥१॥
देव तीर्थ क्षेत्र संत । चहुंचा होत मेळ जेथे ॥२॥ कृष्ण रामादि
नाम गजर । करिती उच्चार अट्टाहास्यें ॥३॥ स्त्रिया आदि नर
वाळें । कौतुक लिळे नाचती ॥४॥ एकाजनादनीं तयांसंगी ।
विठ्ठल रंगी नाचतुसे ॥५॥

४४३. वैकुंठीचें वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें
॥१॥ बहुतांसी लाभ देतां घेतां जाहला । विसांवा वोलला पांडु-
रंग ॥२॥ योग याग साधनें करती जयालागीं । तो उभाचि भक्तां-

लागीं तिष्ठतसे ॥३॥ हान दीन पापी होतुका भलते याती ।
पाहतां विठ्ठलमूर्तिं मुक्त होती ॥४॥ एकाजनार्दनीं सुखाचें माहेर ।
वरवें भीमातीर उत्तम तें ॥५॥

४४४. जर्गी धन्य एक नाम । गातां उत्तम सर्व जेम ॥१॥
धन्य धन्य पंढरपूर । नांदे भीमातीर विठ्ठल ॥२॥ धन्य धन्य
वेषुनाद । वसे गोविंद ते स्थानीं ॥३॥ धन्य धन्य गोपाळपूर ।
करिती गोपाळ गजरें काला ॥४॥ एकाजनार्दनीं पद्मालें । अखंड
सोहळे तये गांवीं ॥५॥

४४५. वैजयंती माळ किरिट कुंडलें । रूप तें सांवळें विठेवरी
॥१॥ वेधळें वो मन तयाच्या चरणीं । होताती पारणीं डोळीयाचीं
॥२॥ पुराणासी वाड शास्त्रासी तें गूढ । तें आह्मालागीं उघड
परब्रह्म ॥३॥ ध्यानीं ध्याती मुनी चिंतिती आसनीं । तो हा चक्र-
पाणी सुलभ आह्वा ॥४॥ सन्मुख भीवरामध्में पुंडलीक । एका-
जनार्दनीं सुख धन्य धन्य ॥५॥

४४६. श्रीसुखाचें सुख पाहतां पाहतां । नयन तत्त्वतां वेधले
माझे ॥१॥ सांवळा सुंदर कटीं ठेवुनी कर । रूप तें नागर भीमा-
तीरीं ॥२॥ नित्य परमानंद आनंद सोहळा । सनकादीक या स्थळां
येती जाती ॥३॥ वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद । दिंख्या मकरंद
हर्ष बहु ॥४॥ सन्मुख ती भीमा वाहे अमृतमय नीर । जड-
जीवां उद्धार स्नानमात्रें ॥५॥ एकाजनार्दनीं मुक्तीचें माहेर । क्षेत्र
तें साचार पंढरपुर ॥६॥

४४७. देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं
आणिलें पंढरीये ॥१॥ वाईयेवो मज ध्यान लागलें पंढरीचें । तें तंव
जागृतीं स्वप्नीं नवचे ॥२॥ नयन नाचती सुखाचा हा गोंधळ ।
साचे सन्मुख देखोनि श्रीविठ्ठळ ॥३॥ आनंदु आसमाय होती मना
पोटी । नवल बालभीं विठ्ठलीं जाली भेटी ॥४॥ मी आन न देखें वो
नाइकें कर्णीं । ठसा ठसावला अभिन्नपणीं वो ॥५॥ जनीं नसतां
संवारु जाला देखा । एकाजनार्दनीं धरिला येकी येका वो ॥६॥

४४८. सारुनी इश्य देखतां जालीसे ऐक्यता । पाहें कृष्ण-

नाथा पंढरीये ॥१॥ कर ठेउनी कर्ती बुंधी वाळुवंटी । वैजयंती कंठी आर्ती माक्षी ॥२॥ एकाजनार्दना शरण त्याची कृपा पूर्ण । पहातां पहातां मन हारपलें ॥३॥

४४९. तेथें मुख्य हरिहर । शोभे चंद्रभागातारि ॥१॥ जाऊं चला पंढरपुरा । भेद आणुल्या माहेरा ॥२॥ आर्त सांगूं जीवींचा । पुनीत ठाव हाचि साचा ॥३॥ हरीहरां होय भेटी । वास त्यासी वैकुंठी ॥४॥ एकाजनार्दनी शरण । पंढरी पुण्यठाव भोवरा जाण ॥५॥

४५०. साधन तें सार पंढरीची वारी । आन तूं न करीं सायासाचें ॥१॥ वेद तो घोकितां चढे अभिमान । नाडेल तेणें जाण साधन तें ॥२॥ शास्त्रमत वाद कासया पसार । करीं सारासार वारी येक ॥३॥ पुराण सांगतां मन वेडावलें । निर्दुजे लागलें आणिकांसी ॥४॥ ग्रंथ पहावे तरी आयुष्य क्षणीक । व्यर्थ खटपट करुनी काई ५ एकाजनार्दनीं साराचें पै सार । विठ्ठल त्रिअक्षर जप करीं ॥६॥

४५१. उदंड तीर्थें पृथ्वीच्या ठाई । ऐसा महिमा नाही कोणे जागीं ॥१॥ तया पुंडलीकें आढां सोपें केलें । परब्रह्म उभें ठेलें विटेवरी ॥२॥ भूवैकुंठ पंढरी क्षेत्र । पवित्रां पवित्र उत्तम हें ॥३॥ झणोनी करा करा लाहो । एकदां जाहो पंढरीये ॥४॥ एका आगळें अक्षर । एकाजनार्दनीं निर्धार ॥५॥

४५२. काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परीं तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हां ॥१॥ तैसी नोहे जाणा पंढरीहे । पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥ न लगे वेंचणें धनवित्त जीव । मुख्य एक भाव पुरे येथें ॥३॥ दूरशनें मुक्ति प्राणियां सर्वथा । चुकती नाना चळता पापांचीया ॥४॥ एकाजनार्दनीं पंढरीसी जारे । प्रेम सुख मार्गारे विठ्ठल देवा ॥५॥

४५३. सप्तपुत्र्या क्षेत्र पविल सोपार । तया माजी श्रेष्ठ पंढरपुर ॥१॥ जारे आधीं तया ठाया । जेथें वास वैकुंठराया ॥२॥ पुंडलीकाचे दूरशनें । तुटती प्राणीयांचीं बंधनें ॥३॥ स्नान करितां भीमसी । पूर्वज उद्धरती सरसी ॥४॥ एकाजनार्दनीं पावन । देव क्षेत्र तीर्थ उत्तम जाण ॥५॥

४५४. उत्तम स्थळ पंढरी देखा । उभा सखा विठ्ठल ॥१॥ एक-
दां जारे तये ठाई । प्रेसा उणें मग काई ॥२॥ भाग्य जोडिल सर्व
हातां । त्रैलोक्यां सत्ता होईल ॥३॥ मोक्षमुक्ती तुझांपुढें । दास्यत्व
बडे तयांसी ४ एकाजनार्दनीं त्याचे भेटी । सुखसंतोषा प्रडेल मिठी ५.

४५५. एकदां जारे तेथवरी । पहा पुंडलीक हरी ॥१॥ जन्म
आलीया विश्रांति । निरसेल अवधी भ्रांती ॥२॥ विठ्ठल पायीं ठेवा
भाळ । जन्म मग तुमचा सुफळ ॥३॥ पुंडलीका नमस्कार । विन-
वणी जोडोनी कर ४ ह्याणे एकाजनार्दनीं । पंढरी पुण्याची अंबनी ५

४५६. पंढरीसी जारे आधीं । कृपानिधी तो पहा ॥१॥ संसा-
राची तुटेल बेडी । उबगे घडी पंढरीये ॥२॥ गाताती भाळे भोळे ।
प्रेमें सांवळे नाचत ॥३॥ कुंचे पताका गरुड टके । वैष्णव निके मेळ
मिले ॥४॥ दिंडी कथा जाग्रण । एकाजनार्दनीं ते पावन ॥५॥

४५७. पंढरीसी जारे सदा । पुंडलीक वरदा तेंथें उभा ॥१॥
तुझी करा हाचि नेम । धर संतसमागम ॥२॥ देतो सकळांसि
मोक्ष । न लगे ध्येय ध्यान लक्ष ॥३॥ जनार्दनें शिकविलें ।
एकाजनार्दना लाधलें ॥४॥

४५८. गाती नाचती आनंदें वैष्णव जन । तें दाखवा भुवन
पंढरी ॥१॥ आदरें येती वारकरी । नानापरी संवगडे ॥२॥ नर-
नारी एके ठायीं । पहाती विठ्ठल रखुमाई ॥३॥ सुख अद्भुत
विश्रांती । एकाजनार्दनीं धरा चिर्ती ॥४॥

४५९. संसारा आलिया जारे पंढरपुरा । पांडुरंग सोयरा पहा
आधीं ॥१॥ पुरती मनोरथ इच्छिले ते साचे । अनंता जन्मांचे दोष
जाती ॥२॥ करितां स्नान भीमरथी तटीं । पुंडलीक दृष्टी
लक्षूनियां ॥३॥ वेणुनाद गया पिंडदान फळ । गोपालपूर
सकळ देखिलिया ॥४॥ एकाजनार्दनीं साराचें तें सार । पंढरी
माहेर सकळ जीवां ॥५॥

४६०. जन्मासी येजनि पहारे पंढरी । विठ्ठल भीमातीरी
उभा असे ॥१॥ ठेवले चरण दोन्ही त्रिदेवरी । आलियांसी तारी
दरवानें एका ॥२॥ पंचकोशी प्राणी पुनीत पै सदा । ऐशी

ही मर्यादा पंढरीची ॥३॥ एकाजनादर्नी कीर्तन गजर ।
 ऐकतां उद्धार सर्व जीवां ॥४॥

४६१. हरी म्हणोनी टाकी पाय । तथा लाभा उणें काय ॥१॥
 नेमें जाती पंढरीसी । आषाढी कार्तिकी वारीसी ॥२॥ घनदाट
 पिकली पेठ । आलें चोखट ग्राहीक ॥३॥ वस्तु अमोल विटेवरी ।
 एकाजनार्दन अंगिकारी ॥४॥

४६२. निर्धारितां सुख पंढरीस आहे । ह्मणोनी उभारिती बाह्या
 वेदशास्त्रें ॥१॥ साधन पसारा न करी सैरावैरा । जाय तूं निर्धार
 पंढरीये ॥२॥ एकाजनादर्नी धरुनी विश्वास । विठोबाचा दास
 होय वेगें ॥३॥

४६३. स्वहित हित विचारिं मानसीं । कारे नागवीसी देहासी
 या ॥१॥ सावधान होई पाहे वा पंढरी । धरीं तूं अंतरी संत संग ।
 ॥२॥ नको पडूं फेरीं चौऱ्यांयशीं आवृत्ती । गाय तूं कीर्ति वैष्ण-
 वाची ॥३॥ तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरीं
 ऐसा ॥४॥ सुगम सोपा चुकती जेणें खेपा । एकाजनादर्नी जप
 विठ्ठलनाम ॥५॥

४६४. करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट । पुंडलिकाची
 पेठ । सोपी आहे सर्वासी ॥१॥ नाहीं कोठें गोवा गुंती । दुजा
 नकोरे सांगाती । एक चित्तवृत्ति । दृढ करीं मानसीं ॥२॥ नको माझें
 आणि तुझें । टाकीं परतें कीरे वोझें । संतचरण रज । सेवीं
 करे आदरें ॥३॥ तुटती भक्तीजाळ गुंती । सहज होतसे विरक्ती ।
 एकाजनादर्नी प्रीति । धरा संत चरणीं ॥४॥

४६५. पुंडलीक ह्मणतां वाचे । पाप जातें रे जन्माचें । जिहीं
 देखिलें पद याचें । धन्य भाग्याचे नर ते ॥१॥ जाती पंढरीसी आधीं ।
 तुटे तयांची उपाधि । ऋद्धि सिद्धि मांदी । तिष्ठतसे सर्वदा ॥२॥
 भुक्तिमुक्ति धांवती मार्गें । आह्मां अनुसरा वेगें । ऐसैं ह्मणोनी वेगें ।
 न्तरणीं मिठी घालिती ॥३॥ शरण एकाजनादर्नी । विटे उभा मोक्ष-
 दानीं । लागतां तयाचे चरणीं । पुनरावृत्ति न येती ॥४॥

४६६. भोक्का मार्ग पंढरीचा । नाहीं साधन करणें साचा ।

योय अभ्यासात्ता । श्रमचि नको ॥१॥ जाय जाय पंढरपुरा । पाहें दिनाचा सोयरा । पुंडलीकें धारा । दिधलां जया आवडी ॥२॥ तैथें करितां वसती । नाहीं तथा पुनरावृत्ती । जन्ममृत्यूची खंती । न करीं काहीं ॥३॥ पावन तीर्थ महीवरी । समान वा नाहीं दुसरी । एकाजनार्दनीं निर्धारी । प्रेमें वारी करिती ॥४॥

४६७. प्रत्यक्ष पाहा रे जाऊन । विटेवरीं ठेविले चरण ॥१॥ रूप सुंदर गोजिरे । कानीं कुंडलें मकराकरें ॥२॥ पुढें शोभे चंद्रभागा । मध्यें पुंडलीक उभा ॥३॥ ऐसें उत्तम हें स्थळ । भोळ्यां भाविकां निर्मळ ॥४॥ तथा ठाईं भेद सुरे । एकाजनार्दनीं सुरे ॥५॥

४६८. विठ्ठल देवाधि देवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥ मना लागो त्याचा छंद । निरसोनी भेदाभेद । अवघाचि गोविंद । उसावे हृदयीं ॥२॥ स्नान केल्या चंद्रभागे । पातकें नासतील वेगें । संकल्प विकल्प द्याग । दुरुशन घेताचि ॥३॥ ऐसा घडतां हा नेम । तथापार्शीं पुरुषोत्तम । एकाजनार्दनीं काम । देव करी स्वयें अंगें ॥४॥

४६९. श्रीपांडुरंगाचें दुरुशन । वास पंढरीसी जाण । कोटी यागांचें पुण्य । तथा घडे नित्यची ॥१॥ हाचि मानारे विश्वास । धरा संतवचनीं निजव्यास । मोक्षाचा सायास । न लगे काहीं अणुमात्र ॥२॥ न रिघा तपांचे हव्यासें । साधनांचे नको फासे । कीर्तन सौरसें । प्रेमें नाचा रंगणीं ॥३॥ नका माझे आणि सुझे । ठाका परतें उतरुनी बोझे । एकाजनार्दनीं सहजे । विठ्ठल नामें मुक्त व्हा ४

४७०. न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अष्टाहास्य करावा ॥१॥ धरा संतांचा समागम । सुखी उच्चचारारे नाम । जाती क्रोध आणि काम । दिगंतरीं पळोनी ॥२॥ आशा मनशांचें काज । सहज दूर होतें निज । घडतां सहज । विठ्ठलाचें दुरुशन ॥३॥ एकाजनार्दनीं मन । राखा पायीं तें नेमून । कायाचा शरण । तथा पर्दां होईजे ॥४॥

४७१. तरीच याचें जन्मा । ठेवा पांडुरंगीं प्रेमा ॥१॥ नाहीं तरी श्वानसूकर । जन्मा आले तें अपार ॥२॥ नेणे पंढरीची वारी ।

जन्मा आला तो भिकारी ॥३॥ संत सेवा द्या नेणे । जन्मा आला
तो पाषाण ॥४॥ कधीं करूं नेणे भजन । बैसे गृहीं मंडूक जाण ॥५॥
नाहीं विश्वास मनासी । एकाजनादर्दनीं ह्मणे त्यासी ॥६॥

४७२. करुनी निर्धारा । जाय जाय पंढरपुरा ॥१॥ उणें पडों
नेदी कांहीं । धावे देव लवलाहीं ॥२॥ संकट कांहीं व्यथा । होऊं
नेदी सर्वथा ॥३॥ शंख चक्र घेउनी करीं । एकाजनादर्दनीं घाटी करी ४

४७३. पंचक्रोशीं पाप नसे । ऐसा देव तेथें वसे ॥१॥ चला
चला पंढरपुरा । दीन अनाथांच्या माहेरा ॥२॥ चंद्रभागे करितां
खान । होती कोटी कुळें पावन ॥३॥ एकाजनादर्दनीं भेटी ।
तुटे जन्ममरण गांठी ॥४॥

४७४. देशाविरहीत काळासी अतीत । ते देवभक्त पंढरीये
॥१॥ जाऊनियां कोणी पहा । देवाधिदेवा विठोवासी ॥२॥ जन्म-
मरणाचे तुटतील फांसे । पहातां उल्हासें देवभक्तां ॥३॥ एकाज-
नादर्दनीं विठेवरी निधान । लेवुनी अंजन उघडें पहा हो ॥४॥

४७५. भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्राप्ती ।
ऐशी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥ ह्मणोनी न करा आळस ।
सुखें जारे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदर्सेविजे ॥२॥
पहातां नीरा भीवरा दृष्टीं । ज्ञानें वास त्या वैकुंठीं । पूर्वजही कोटीं ।
उद्धरती सर्वथा ॥३॥ एकाजनादर्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगें ।
धन्य संचित जें भाग्य । तेचि योग्य अधिकारी ॥४॥

४७६. मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥ येचि
सांगें सुखें जातां । हरे संसाराची चिंता ॥२॥ मार्गी नाहीं गोंवा-
गुंती । पाहतां निवृत्ति कोधकामां ॥३॥ एकाजनादर्दनीं सोपें वर्म ।
आहे तें सुधर्म सर्वासी ॥४॥

४७७. जयां सुखाची आशा आहे । त्यांहीं जावें पंढरीसी ॥१॥
अमूपासी अमूप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥ सुखाचिया भर-
ल्या राशी । पाहिजे त्यासी त्यांन घ्यावें ॥३॥ न सरोचि ब्रह्मादिकीं ।
भरलें देखा भरतें ४. एकाजनादर्दनीं सुख । अलौकीक देख पंढरीये ५

४७८. जयां आहे मुक्तीचें कोडें । तें तें उघडें नावत १ वेगीं ज्ञाय

पंढरपुरा । मुक्ति सैरा फुकटाचि ॥२॥ मोक्ष मुक्ति रावे द्वारी ।
वैष्णवाघरी कामारी ॥३॥ एकाजनार्दनी मुक्ति त्याग । वैष्णव
पांग भरिती ॥४॥

४७९. महा दोषी यासी ठाव । एक पंढरीचा राव ॥१॥ तयावीण
दुजा नाही । आणिका प्रवाहीं नको पडू ॥२॥ जाशी देशदेशांतरी ।
कोठें ही सरी ऐशी नाही ॥३॥ ऐसा देव उभा विटे । दावा कोठें
आहे तो ॥४॥ ऐसा वैष्णवांचा मेळ । गदारोळ नामाचा ॥५॥ ऐसें
चंद्रभागा तीर्थ । आहे समर्थ कोठें पां ॥६॥ ऐसा पुंडलीक संत ।
दरुशनें तारीत जडजीवां ॥७॥ एकाजनार्दनीं ठाव । वैकुण्ठ-
राव उभा जेथें ॥८॥

४८०. जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंही भजावा पंढरी-
राव ॥१॥ नका पडू आणिका भरी । तेणें फेरी चौऱ्यांशींची ॥२॥
लागा पंढरीच्या वाटे । तेणें तुटे बंधन ॥३॥ अनुभवे अनुभव
पाहीं । येच देहीं प्रत्यक्ष ॥४॥ एकाजनार्दनीं प्रचीत । विठ्ठल-
नामें मुक्त सत्य ॥५॥

४८१. रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका ॥१॥
ह्मणे उभारुनि बाह्या हात । तरतील नामें महा पतित ॥२॥ नका
कांहीं आटाआटी । योग यागांची कसवटी ॥३॥ ब्रह्मज्ञान न
साधे लोकां । मुखीं घोका विठ्ठला ॥४॥ शरण एकाजनार्दनीं ।
सांगे वचनीं पुंडलीक ॥५॥

४८२. येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज । सांप-
डलें तें निज । बहुकाळाचें ठेवणें ॥१॥ केला पुंडलिकें उपकार ।
दाविला सोपा मार्ग निर्धार । जडजीवां उदार । नाम मात्रें एकाचि
॥२॥ तुटलीं बंधनें । मागा पाहा अनुभवणें । एकाजनार्दनीं ह्मणे ।
धन्य वास पंढरीये ॥३॥

४८३. प्रेमळांसी विश्रांति स्थान । महामुक्ती कर जोडोन ।
रिद्धिसिद्धी बोलंगण । तिष्ठती जाण पंढरीये ॥१॥ धन्य धन्य
विठ्ठलराव । उभा देवाचा तो देव । दरुशनें निरसे भेव । यम काळ
दुताचें ॥२॥ नामें न विटेचि रसना । सुलभ ह्या पंढरीराणा । एका
शरण जनार्दना । सदा वाचे उच्चारी ॥३॥

४८४. उभारुनी बाह्या सकळां आश्वासन । यारे अठरा वर्षी
पंढरीसी ॥१॥ दरुशनें एका मुक्ती जोडे फुका । साधनांचा धोका
करूं नका ॥२॥ माया मोह आशा टाकूनि परती । चरणीं चित्त-
वृत्ति जडों बावी ॥३॥ एकाजनादनीं सांगे लहान थोरा । पंढरीचा
बरा कृपालु तो ॥४॥

श्रीविठ्ठलमाहात्म्य.

४८५. द्वारकेडुनी जगजेठी । आला पुंडलीकाचे भेटी । पाउलें
सरळ गोमटीं । बाळ सूर्यापरी ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । बाळ-
रूप सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसाहित ॥२॥
पाहतां पुंडलीकाचें वदन । वेडावले भक्तीचें भूषण । केलेंसे खेवण ।
समचरणीं विटेवरी ॥३॥ न वैसे अद्यापि खालीं । ऐशीं कृपेची
माउली । एकाजनादनीं आली । भक्तिकाजा विठ्ठल ॥४॥

४८६. जोडोनियां हात दोन्ही । पुंडलीक मुनी विनवित ॥१॥
आहा तैसे उगेचि रहा । माझिये पहा प्रेमासी ॥२॥ जे जे
येती ज्या ज्या भावें । ते ते तारावे कृपालुवा ॥३॥ एका शरण
जनादनीं । बाह्या प्रसरुनि हरी बोले ॥४॥

४८७. धन्य धन्य पुंडलिका । तारिले लोकां सकळां ॥१॥
तुझे भाके गुंतुनी येथें । तारीन परीत युगायुगीं ॥२॥ भाले भोळे ये-
तील जैसे । दरुशनें ते तैसे वैकुंठीं ॥३॥ एकाजनादनीं देउनी वर ।
राहे विटेवर मग उभा ॥४॥

४८८. उभा पुंडलिका पुढें । कटीं कर ठेउनी रूपडें ॥१॥
पहातां वेडावले मन । शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥ सनकादिक
वेडावले । ते पुंडलिकें भुलविले ॥३॥ भक्तां देखोनि भुलला । एका-
जनादनीं सांवळा ॥४॥

४८९. धेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥
भक्तां पुंडलिकासाठीं । उभा ठेवुनी कर कटीं ॥२॥ केशर कस्तुरी
चंदन दिळ्य । कासे शोभे सोनसळा ॥३॥ वामांकीं शोभे रुक्मिणी ।
शरण एकाजनादनीं ॥४॥

४९०. आला पुंडलिकासाठी । उभा समः प्रायः विटी ॥१॥
विठ्ठ मदनान्चा पुतळा । भुलवणा तो सकळां ॥२॥ आराध्य दैवत
शिवाचें । कीर्तनी उघडाचि नाचे ॥३॥ एकाजनार्दनी मन ।
बोवाळावें पायांवरून ॥४॥

४९१. ज्याचे पुराणी पोवाडे । तो हा उभा वाडेंकोडें ॥१॥
कटीं कर ठेवून गाढा । पाहे दिगंबर उघडा ॥२॥ धरुनी पुंडलि-
काची आस । युगें जाहलीं अष्टावीस ॥३॥ तो हा देव शिरोमणी ।
एका शरण जनार्दनी ॥४॥

४९२. ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्ण-
वांचे ॥१॥ झळकतसे हातीं पद्म आणि गदा । पुंडलीक वरदा
उभा विटे ॥२॥ चरणीं भागीरथी गंगा ती शोभली । भक्तांची
क्षाळिलीं महत्पापें ॥३॥ एकाजनार्दनी सकळ तीर्थराव । उभा राहे
प्रभव विटेवरी ॥४॥

४९३. सुकुमार हरीचीं पाउलें । सुंदर हरीचीं पाउलें ॥१॥
भीमातटीं देखिलें । बोळलें तें पुंडलीका ॥२॥ शेष शयनीं जीं
पाउलें । लक्ष्मी करीं तीं पाउलें ॥३॥ गरुड पृष्ठीं जीं पाउलें ।
बळी यागीं तीं पाउलें ॥४॥ विटेवरी जीं पाउलें । एकाजना-
र्दनी तीं पाउलें ॥५॥

४९४. तारावया भोळे भक्त । कृपावंत पंढरीनाथ ॥१॥ करुनी
सीस पुंडलीकाचें । उभा उगाचि विटेवरी दिसे ॥२॥ ऐसा भक्तांसी
भुलला । तारावया उभा ठेला ॥३॥ जनीं जनार्दन । शरण एका-
जनार्दन ॥४॥

४९५. या पाउलासाठी लक्ष्मीपिशी । सनकादिक वेडावले मा-
नसीं ॥१॥ सुख जोडलें पुंडलीकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥ ह्मणे
जनार्दनाचा एका । धन्य धन्य पुंडलीका ॥३॥

४९६. सकळीं ध्याहला सकळीं पाहिला । परी असे भरला
जैसा तैसा ॥१॥ युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी
पुंडलिका ॥२॥ मापें केलीं परी नये अनुमाना । योगियांच्या ध्याना
बोधबला ॥३॥ एकाजनार्दनीं मापचि आटलें । मोजणें छुटविलें
पुंडलिकें ॥४॥

४९७. अणुरेणु पासोमि ब्रह्माडीं भरला । तो म्यां देखिला
विटेवरी ॥१॥ स्थावर जंगम भरुनी उरला । तो म्यां देखिला
पंढरीथे ॥२॥ वेदशास्त्र पुराणें गाती जयासाठीं । तो पुंडलीका पाठीं
उभा दिसे ॥३॥ वेडावल्या श्रुति न कळे म्हणती । तो उभा श्रीपति
वाळुवंटी ॥४॥ संतांचा समागम गाती आनंदांनै । तो हरी कीर्तनें
नाचतसे ॥५॥ एकाजनार्दनीं सुखाचा सागह । विठ्ठल कल्पतरु
वोळला आढां ॥६॥

४९८. पुंडलिकें उभा केला । भक्त भावाचा अंकिला ॥१॥
युगें जालीं अष्टावीस । उभा मर्यादा पाठीस ॥२॥ सम पाउलीं
उभा । कटीं शर कर्दळी गाभां ॥३॥ गळां वैजयंतीं माळ । सुगुट
दिसतो तेजाळ ॥४॥ एकाजनार्दनीं शोभा । विठ्ठल विटेवरी उभा ५

४९९. युगें अष्टावीस जालीं । परी न बैसे तो ग्हालीं ॥१॥
कोण पुण्य न कळे माय । विटे लाधले या विठ्ठलाचे पाय ॥२॥ नाहीं
बोला चाली मौन धरियेलें । कैसें चाळविले पुंडलिकें ॥३॥ एका-
जनार्दनीं विटेवर । दोन्ही कटीं ठेविले कर ॥४॥

५००. आकर उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटीं धरुनी कर
उभा विटे ॥१॥ नीरा भीवरा संगम पुंडलीक मुनी । नारद वेणु-
नाद ऐसें स्थळ लक्षुनी ॥२॥ योगियां हृदयींचें ठेवणें गोमटें । जो-
बलें उदरें पुंडलीका ॥३॥ आषाढी कार्तिकी आनंद सोहळा ।
संतांचा मेळा घनवट ॥४॥ एकाजनार्दनीं जनार्दन एकरुपणीं ।
त्रैलोक्याचा धनी विटेवरी ॥५॥

५०१. वर्णितां वेदमती कुंठित पै जाली । पुराणें भागलीं वि-
वादांतां ॥१॥ सोपारां सुगम पुंडलीकापाठीं । उभा जगजेठी विटे-
वरी ॥२॥ लक्ष्मी ते स्वयें हविमणी शोभत । विष्णुने वारीत सख-
भामा ॥३॥ सांझुनि रत्नकिळा गळां तुळशीं माळा । चंदनाचा टिळा
केशर युक्त ॥४॥ गोपाळ गजरें आनंदें नाचती । मध्यें विठ्ठलमूर्ति
प्रेमें रेणें ॥५॥ मनाचें मोहन योगाचें निज धन । एकाजनार्दनीं
चरणे विटेवरी ॥६॥

५०२. स्थूल ना सूक्ष्म कारण ना महाकारण । यांपरता वे-

चाळाचि जाण आहे गे माय ॥१॥ पुंडलिकाचें प्रेमें मौनस्थ उभा ।
कोण्हा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥ निघ वंघ
जर्गी यावें भेटीलार्गी । दृशनें उद्धार वेर्गी तया गे माय
॥३॥ ऐसा लाववी खेळ खेळोनी निराळा । एकाजनार्दनीं
डोळां देखिला गे माय ॥४॥

५०३. अकार सह मकार आदी अंत नाहीं जया । तें पुंड-
लिकें भुलवोनी आणिलें या ठायीं ॥१॥ भुललें वो माय पुंडलिका-
प्रीतीं । उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ॥२॥ अठरा पुराणांसी
वाड शास्त्रें वेवादती । तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे
भक्ती ॥३॥ वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पै वेवादती ।
तो एकाजनार्दनाचे हृदयीं । सांवळा घेऊनि बुंधी ॥४॥

५०४. अकार तो अकारू मकार तो मकारू । उकाराचा
पालऊ शोभे गे माय ॥१॥ आदि अंत नसे ज्या रूपा वेगळें । तें
कैसें बोळलें पुंडलिका गे माय ॥२॥ वेद उपरमला पुराणें कुंठित ।
शास्त्रांची मती नेणत तया सुखा गे माय ॥३॥ जाणते नेणते
सर्व वेडावले । ठकलेचि ठेले सांगूं काय गे माय ॥४॥ या पुंड-
लिकें वेडाविलें चाळवूनि गोंविलें । एकाजनार्दनीं उभें केलें
विटेवरी गे माय ॥५॥

५०५. परात्पर परिपूर्ण सच्चिदानंदधन । सर्वां अधिष्ठान
दैवताचें गे माय ॥१॥ तें लाधलें लाधलें पुंडलिकाचे प्रीतीं ।
येत पंढरीप्रती अनायासें गे माय ॥२॥ जगडंबर पसारा लपवोनी
सारा गे माय । धरियेला थारा पुंडलिकाचेनि प्रेमें गे माय ॥३॥
ओहं मान कळे कांहीं सोहं देती ग्वाही गे माय । कोहमाची
नुटली बुंधी एकाजनार्दनीं प्रीति गे माय ॥४॥

५०६. कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्म तिष्ठे
अद्भुती ॥१॥ नवलावगे माय नवलावगे माय । विटे ठेउनी पाय
उभा असे ॥२॥ शेष श्रमला शास्त्र भागलें । वेवादिती वहिलीं अठरा
ज्यासी ॥३॥ आदि अंत कोणा न कळे जयाचा । मौनावली वाचा
वेदादिकीं ॥४॥ तो डोळेभरी पाहिला श्रीहरी । एकाजनार्दनीं वेर-
झारी खुंटली देखा ॥५॥

५०७. पंचविसावा श्रीविठ्ठल । चोविसावेगळा तयाचा खेळु
गे गाय ॥१॥ तो पुंडलीका कारणे येधवरी आला । उभा उगा ठेला
विटेवरी गे माय ॥२॥ जनीं जनार्दन करावया उद्धरण । एकाजना-
र्दनीं समचरण साजिरे गे माय ॥३॥

५०८. सुंदरु बालपणाची बुंधी घेडनी श्रीपती । सनकादिकां
गाती तेथे कुठित गे माय ॥१॥ ब्रह्म वेडावले तें वेडावले । पुंडलीका-
धीन झालें गे माय ॥२॥ इंद्र चंद्र गुरु उपरमोनी जवा सुखा । तो
वाळुवंटीं देखा संतांसर्वे गे माय ॥३॥ ऐसा नटधारी मनु सर्वां-
चे हरी । एकाजनार्दनाचे करीं उच्छिष्ट खाय ॥४॥

५०९. अभक्त सभक्त दोघांसीं सारखा दिसे । लवणीं जैसे न
दिसे दुजेपण गे माय ॥१॥ ऐसा परात्पर सोहरा पुंडलिकाचे पाटीं ।
मौन्य वाक्पुटीं धरुनी गे माय ॥२॥ पुण्य पाप सर्वे देखतसे दृष्टी ।
चालवी सर्वे सृष्टी गे माय ॥३॥ ऐसा वेधधारी उभा भीवरेतीरीं ।
एकाजनार्दनीं अंतरीं दृढ ठसावे गे माय ॥४॥

५१०. कौटी कंदर्प सांडा बोवाळुनी । ऐसा जगदानी पंढरीये
॥१॥ हेळु लोपला तेजे जे देखतां मन निवे । दरुशनं भगले हेवा
करतां गे माय ॥२॥ मदन मनमोहन सनकसनंदन वंध । सर्वांठारीं
व्यापुनी उभा विटे आनंद ॥३॥ सुखाची सुखमूर्ति पुंडलीकाचे
भक्तीं । एकाजनार्दनीं संगुण व्यक्तीसी आला ॥४॥

५११. चरण गोमटे विटे गे माय । पाहतां पाहतां मन न धाय ।
युनरपि फिरुनी तेथे जाय । ऐसा वेध होय तयाचा गे माय ॥१॥
नवलगे माय न कळे वेदां । अचोज विवादा शास्त्राचिया ॥१॥
पुराणें भागलीं दरुशनं वेडावलीं । काहीं केलिया न कळे तयां ॥२॥ तो
पुंडलिकाचे आवडीं विटे धरुनी मीस । युगे अष्टाविस उभा असे ॥३॥
परे परता परात्पर पश्यंती न कळे विचार । मा मध्यमा वैखरीचा
निर्धार थकीत ठेला ॥४॥ एकाजनार्दनीं आहे तैसा देखिला । सबाह्य
भरला हृदयीं गे माय ॥५॥

५१२. ओह सोहं यापरतें प्रमाण । जंघन सघन विटेवरी ॥१॥
भीवरा संगम पुंडलीक दृष्टी । सम कर कटीं उभा हरी ॥२॥ वेदानें

जन्मस्थान विश्रांतिः पै मूर्ति । त्रैलोक्य कीर्ति विजयध्वज ॥३॥ एका-
जनार्दनी पुराणासी वाड । पुरवितसे कोड भाविकांचें ॥४॥

५१३. जें चा चराचरीं गोमटें । पहातां वेदां वाट न फुटे । तें
पुंडलीकाचे पेठे । उभें नीट विटेवरी ॥१॥ सोपारा सोपारा झाला
आह्वां । शाखें वर्णित्ती महिमा । न कळे जो आगमनिगमां । वंघ
पुराणा तिहीं लेकीं ॥२॥ सहस्र मुखांचें ठेवणें । योगी ध्यातीं जया
ध्यानें । तो नाचतो कीर्तनें । प्रेमभक्त देखोनी ॥३॥ एकाजनार्दनीं
देखा । आह्वां झाला सुलभ सोपा । निवारुनी भवतापा । उतरी
पार निर्धारें ॥४॥

५१४. कैसा पुंडलीका उभा केला । वैकुंठाहुनी भक्तीं चाळविला
॥१॥ नेणारे कैसें वोळलें । अधीन केलें आपुलिया ॥२॥ दर्शन
मात्रें प्राणियां उद्धार । ऐशी कीर्ति चराचर ॥३॥ एकाजनार्दनीं
झणे पुंडलीका । भक्त शिरोमणी तूंचि देखा ॥४॥

५१५. आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये
आला ॥१॥ देखोनियां पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥ न
वैसे खालीं । युगें अष्टावीस जालीं ॥३॥ ऐशी भक्ताची माउली ।
उभी तिष्ठत राहिली ॥४॥ एका जनार्दनी देव । उभा राहिला
स्वयमेव ॥५॥

५१६. ऐशी आवडी भिनली सुखा । देव उभा भक्त द्वारीं
देखा ॥१॥ धन्य धन्य पुंडलीका । उभें केलें वैकुंठनायका ॥२॥
युगें अष्टावीस नीट । उभा विटे कर धरुनियां कट ॥३॥ एकाजना-
र्दनीं शरण जाऊं । कायावाचामनें त्यासी ध्याऊं ॥४॥

५१७. विठ्ठल रुक्मिणी राही सत्यभामा । एकरूपी परमात्म
पंढरीये ॥१॥ कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपें पुंडलिकासी वस्य
जाहलें ॥२॥ अशुरेणु पासोनि भरुनि उरला । तो म्यां दे-
खियेला पंढरीये ॥३॥ एकाजनार्दनीं सांबळा श्रीकृष्ण । जनीं
जनार्दन पूर्ण भरला ॥४॥

५१८. डोळीयांची भूक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल मा-
उली ॥१॥ पुंडालिकें बरवें केलें । परब्रह्म उभें ठेलें ॥२॥ अष्टा-

वीस युगें जालीं । अद्यापि न वैसे खालीं ॥३॥ उगा राहिला ति-
ष्ठत । आळियासी क्षेम देत ॥४॥ ऐसा कृपाळु दीनाचा । एका-
जनादनीं साचा ॥५॥

५१९. देतो मोक्ष सुक्ती वांटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा
करुनि ठेलों ॥१॥ सांवळें रूपडें गोजिरें गोमटें । उभें पुंडलीक पेटें
पंढरीये ॥२॥ वांटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारुनी
बाह्या देत असे ॥३॥ एकाजनादनीं देतां न सरे मागें । जाहलीं
असतीं युगें अट्टावीस ॥४॥

५२०. विठ्ठल सांवळा पंढरीचे उभा । धन्य त्याची शोभा
शोभतसे ॥१॥ पुंडलिका मागें कर ठेवुनी कटीं । समपाय विटीं
देखियेला ॥२॥ राही रखुमाई शोभती त्या बाहीं । वैष्णव दोही
बाहीं गरुड पारीं ॥३॥ एकाजनादनीं पाहूनियां ध्यान । मनाचें
उन्मन होत असे ॥४॥

५२१. अणुरेणु पासोनी सबाह्य भरला । भरुनी उरला संतां-
पुढें ॥१॥ उघडाची दिसे सर्वां ठाई वसे । मागणेंचि नसे दुजें
कांहीं ॥२॥ कर ठेऊनि कटीं तिष्ठत राहणें । वाट ते पहाणें
मागेळ कांहीं ॥३॥ चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एकाजनादनीं
हरिहर उभे रहाताती ॥४॥

५२२. आनंदाचा कंद उभा पांडुरंग । गोपाळाचा संभ भोंवता
उभा ॥१॥ चंद्रभागा तीरीं शोभे पुंडलीक । संत आलोलिक गर्जताती
॥२॥ भाळे भोळे जन गाती ते साबडे । विठ्ठला आवडे प्रेम त्यांचें
॥३॥ नारीनर मिकाले आनंदें गजर । होत जयजयकार महाद्वारीं
॥४॥ एकाजनादनीं प्रेमळ ते जन । करिती भजन विठोवाचें ॥५॥

५२३. एकरूप मन जालेंसे दोषांचें । देव आणि भक्तांचें
रूप एका ॥१॥ पुंडलीकाकारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची
शोभा पांडुरंग ॥२॥ ध्यातां चित्त निवे पाहतां ठसावे ।
एकाजनादनीं सांठवे हृदयीं रूप ॥३॥

५२४. अनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पार श्रुतीशास्त्रां
॥१॥ तो हा महाराज विठेवरी उभा । लावण्याचा गाभा शोभतसे

॥२॥ कटावरी कर-ठेवी जगजेठी । पाहे कृपा दृष्टी भक्तांकडे ॥३॥
पुंडलिकाचे तेजें जोडलासे ठेवा । एकाजनादर्दनीं सेवा देई देवा ॥४॥

५२५. सुंदर तें ध्यान मांडीवरी घेउनी । कौसल्या जननी
गीतां गाये ॥१॥ सुंदर तें ध्यान नंदाच्या अंगणी । गोपाल गौळणी
खेळताती ॥२॥ सुंदर तें ध्यान चंद्रभागे तटी । पुंडलिकापाठीं उभें
असे ॥३॥ सुंदर तें ध्यान एकाजनादर्दनीं । जनीं वनीं मनीं भरलासे ४

५२६. विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा
काय वाचूं ॥१॥ कटीं पितांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्ति-
काजा ॥२॥ लावण्य रूपडें पाहे पुंडलीक । आणीक सम्यक नये दुजा
॥३॥ पाहतां पाहतां विश्रांतीं पै जाली । एकाजनादर्दनीं माउली
संतांची ते ॥४॥

५२७. रूप गोजिरे तें सान । विटेवरी समचरण ॥१॥ कांसे
कसिला पीतांबर । रुळे वैजयंती हार ॥२॥ सम कर ठेवुनी कटीं ।
पाहे पुंडलिका दृष्टी ३ एकाजनादर्दनीं रूपडें । पाहतां मन झालें वेडें ४

५२८. सर्वांघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुंडलिकें उभा
केला विटेवरी ॥१॥ सांवळा चतुर्भुज कांसे पीतांबर । वैजयंती
माळ शोभे कटीं ॥२॥ कटावरी कर पाउलें साजिरीं । उभा तो श्री-
हरी विटेवरी ॥३॥ एकाजनादर्दनीं विवें तो बिंबला । बिंब बिंबोनी
ठेला देहामाजी ॥४॥

५२९. परापश्यंती मध्यमा । जो न कळे आगम निगमां ।
पुंडलिकालागीं धामा । पंढरीये आला तो ॥१॥ नीरे भीवरेचे तटीं ।
कास घालुनी गोमटी । वैजयंती शोभे कटीं । श्रीवत्सलांछन ॥२॥
शंख चक्र मिरवे करीं । उटी चंदनाची साजिरी । खोप मिरवे शिरीं ।
मंथूर पिच्छें शोभती ॥३॥ शोभे कस्तुरीचा टिका । राजस सुंदर
सांवळा । एकाजनादर्दनीं डोळा । वेधिलें मन ॥४॥

५३०. विठ्ठल पुंडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं ॥ कर
ठेवूनियां कटीं । भक्तांसाठीं अद्याप ॥१॥ न कळे तयाचें महिमान ।
वेदां पाडिलेसे मौन । शास्त्रांचें भांडण । परस्परें छुटलें ॥२॥ नेणवे
तो सोळां बारां । आणीक साहा तें आठरां । पंचविसांसी पुरां । न

कळे बरा छतिसां ॥३॥ ऐसा त्रिवाचावेगळा । परमानंदाचा
पुतळा । एकाजनार्दनीं डोळां । देखिला देव ॥४॥

५३१. सगुण रूपडें अद्वैत बुंधी । घेऊनि पंढरीप्रती उभा विटे
॥१॥ डोकियांची धणी पहातां न पुरे । मनचि चांचरे पाहतां
पाहतां ॥२॥ रूप आकारलें पुंडलिकाचे भेटी । उभें असे
तटीं भिवरेच्या ॥३॥ एकाजनार्दनीं उपाधी निराळा । उभा
तो सांवळा विटेवरी ॥४॥

५३२. आदि सध्य अंत न कळे कोणासी । तो हृषिकेशी पंढ-
रीये ॥१॥ जया वेवादीती साही दुरुशनें । न कळे ह्यणोन स्तब्ध
जाहलीं ॥२॥ वेडावल्या श्रुती नेती पै ह्यणती । तो पुंडलिकाचे
प्रीतीं विटे उभा ॥३॥ एकाजनार्दनीं आनंदाचा कंद । उभा
सच्चिदानंद भीमार्तरीं ॥४॥

५३३. क्षीरसागरींचें निजरूपडें । पुंडलिकाचेनि पाडिपाडें ।
उभें असे तें रोकडें । पंढरीये गोजिरे ॥१॥ पहा पहा डोळे-
भरी । शंख चक्र भिरवे करीं । कास कसिली पितांबरीं ।
हृदयावरी वैजयंती ॥२॥ भीमरथी वाहे पुढा । करीत पापाचा
रगडा । पुंडलिकाचे भिडा । उभा उगा राहिला ॥३॥
शरण एकाजनार्दनीं । त्रैलोक्याचा जो धनी । नाचतो कीर्तनीं
भक्तांमाणें सर्वदा ॥४॥

५३४. सर्वांचें जें मूळ सर्वांचें जें स्थळ । तें पद युगुळ विटेवरी १
साजिरे साजिरे कर दोन्ही कटीं । उभा असे तटीं भिवरेच्या ॥२॥
नये ध्याना मना आगमाच्या खुणा । कैलासीचा राणा ध्यात जया
॥३॥ एकाजनार्दनीं परे परता बुरी । पुंडलिकाचे द्वारीं उभा विटे ४

५३५. ह्यणती दक्षण द्वारका । पुण्य भूमी वैकुंठ देखा । पा-
हूनियां पुंडलिका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥ काय वर्णावा
महिमा । न कळेचि आगम निगमां । वेदादिक पावले उपरमा ।
जयासी पै वर्णितां ॥२॥ तो आला आपुले पायीं । भक्त इच्छ
भरुनी हृदयीं । एकाजनार्दनीं सायीं । सर्वांवरी सारखी ॥३॥

५३६. पायाळासी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा

हातां लागे ॥१॥ तैसें पायाळपणें पुंडलीक धन्य । दाविलें नि-
धान पंढरीसी ॥२॥ एकाजनार्दनीं चहुं वाचांविगळां । परापश्यंतींसी
कळा नं कळेची ॥३॥

५३७. ऐसे कीर्तीचे पोवाडे । जाहले ब्रह्मादिक वेडे । श्रुती-
शाखां कुवाडें । न कळे काहीं ॥१॥ तो परात्पर श्रीहरी । पुंडलिकाचे
उभा द्वारीं । युगें अष्टाविस जाहलीं परीं । न वैसे तरी खाळता ॥२॥
धरुनी भक्तीची मर्यादा । आहे पाठीसागें सदा । एकाजनार्दनीं
छंदा । विटेवरी उभाचि ॥३॥

५३८. अगाध चरणांचें महिमान । वाणितां वेदां पडिलें मौन्य
॥१॥ पुराणें वर्णितां भागलीं । सहां शास्त्रें वेडावलीं ॥२॥ तें पुंड-
लिकाचे लोभें । एकाजनार्दनीं विटे उभें ॥३॥

५३९. सखी पुसे सखीयेसी । युगें जालीं अष्टावीसी । उभा
ऐकिला संतांमुखीं ॥ अद्यापी वर । कटावरीं कर । भीवरा तीर ॥
वाळुवंटी संत सभा सभा । देव कांहो विटेवरी उभा उभा ॥१॥
पुसूं नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाहीं ॥ शेष शिणला
जाहल्या द्विसहस्र जिभा ॥२॥ येथे करिताती गोपाल काला ।
हरीनामीं तयांचा गलबला । देव भावाचा भुकेला ॥ भिळाले
संत । मदनारी तो हरी आला तयांचीया लोभा ॥३॥ हरी
वैकुंठाहुनी । आला पुंडलिका लागुनी । उभा राहिला अष्टुनी । युगाजु-
युगें । भक्तासंगें । एकाजनार्दनीं संत शोभा ॥४॥

५४०. एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसी ते
वरे । आपणापार्शां ठेवी ॥१॥ ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरले कीर्ति
भुमंडळ । तया स्मरे हळाहळ । दिननिशीं ॥२॥ भक्ति भावाचेनि
प्रेमें । द्वारपाळ जाहला समे । अद्यापि तिष्ठे नमें । वचन तें नुलंधी
॥३॥ अंकितपणें तिष्ठत उभा । एकाजनार्दनीं धन्य शोभा ।
पुंडलीकाच्या लोभा । युगें अष्टाविस ॥४॥

५४१. येऊनियां पंढरपुरा । उभा सामोरा पुंडलिका ॥१॥ उभा-
रुनी बाहा हात । भक्तां इच्छिलें तें दैत ॥२॥ भक्ते श्राती

नारीनर । दरुशनें उद्धार सर्वांसी ॥३॥ साक्ष भीमरथी आई ।
एकाजनार्दनीं पाही ॥४॥

५४२. बहुतीं वर्णिला बहुतीं ध्याईला । मरी तो पाहिला पुंड-
लिकें ॥१॥ करुनी कैबाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कट
करीं देखा ॥२॥ पंचमहापातकी येताती ज्या भावें । दरुशनें
त्यां घावें वैकुण्ठपद ॥३॥ एकाजनार्दनीं भक्तांचा अंकित । उभाचि
तिष्ठत अष्टाविस युगें ॥४॥

५४३. भक्तांद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खाळता ॥१॥
युगें जाहलीं अष्टावीस । धरुनी आस उभाचि ॥२॥ जड मूढ हीन
दीन । तारी दरुशनें एकाचि ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा वर । दिधला
साचार भक्तांसी ॥४॥

५४४. शामसुंदर मूर्ती विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरीं
कोंवळीं तीं ॥१॥ ध्वजवज्राकुश चिन्हें मिरवती । कटीं धरिले कर
अनुपम्य शोभती ॥२॥ ऐसा देखिला देव विडळ माये । एकाजना-
र्दनीं त्यासी गाये ॥३॥

५४५. चतुर्भुज साजिरी शोभा । चिन्मात्र गाभा साकार ॥१॥
शंख चक्र गदा कमळ । कांसे पीतांबर सोज्वळ ॥२॥ मुगुट कुं-
डलें मेखळा । श्रीवत्स शोभे वक्षस्थळां ॥३॥ निर्गुण सगुण ऐसे
ठाण । एकाजनार्दनीं ध्यान ॥४॥

५४६. मुख सुंदर मंडीत साजिरा । विंझणे वारिती राहीरखु-
माई सुंदरा ॥१॥ नवल वो हरी देखिला डोळीं । पाहतां पाहतां
मन विरालें अवळा ॥२॥ नेणें तहान भूक लज्जा अपमान ।
वेधिलें देवकीनंदनें ये माय ॥३॥ एकाजनार्दनीं पहातां मुख ।
मुख पाहतां अवघें विसरलें दुःख ॥४॥

५४७. श्रीमुख साजिरं कुंडलें शोभती । शंख चक्र हातीं पद्म
गदा ॥१॥ पीतांबर कांसे वैजयंती कठीं । टिळक लह्याटीं चंदनाचा
॥२॥ मुगुट कुंडलें झळके पाटोळा । घननीळ सांवळां विटेवरी ॥३॥
श्रीवत्सलांछन हृदयीं भूषण । एकाजनार्दनें नृत्य जालां ॥४॥

५४८. श्रीक्षेत्र पंढरी शोभे भीमातीरीं । विटल विटेवरी

उभा असे ॥१॥ सांवळें रूपडें कटीं ठेवुनि कर । भक्त जयजय-
कार करिताती ॥२॥ एकाजनादनीं गोजिरें तें ठाण । शोभती
जघन कटीं कर ॥३॥

५४९. उतावेळपणें उभा । त्रैलोक्य शोभा पंढरीये ॥१॥ मना
छंद घेईं वाचे । विठ्ठल साचें पाहूं डोळां ॥२॥ गळां तुळशीच्या
माळा । केशर टिळा लळाटीं ॥३॥ चंदनाची शोभे उठी । वैजयंती
कटीं मिरवत ॥४॥ दृष्टी धाय पाहतां रूप । एकाजनादनीं स्वरूप ५

५५०. मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिली । तो हा श्री-
पती पंढरीये ॥१॥ रूप तें सांवळें सुंदर शोभलें । गळां मिरवले
तुळशी हार ॥२॥ मुगुट कुंडलें वैजयंती माळ । कौस्तुभ झळाळ
हृदयावरी ॥३॥ शंख चक्र करीं दोन्ही ते मिरवले । सुंदर
शोभलें बाळरूप ॥४॥ एकाजनादनीं हृदयीं श्रीवत्सलांछन । वागवी
भूषण भक्तांसाठीं ॥५॥

५५१. ज्याकारणें योगी रिघती कपाटीं । तो उभा असे तटीं
चंद्रभागे ॥१॥ सांवळें रूपडें गोजिरें गोमटें । धरिले दोन्ही विटे
समचरण ॥२॥ वैजयंती माळा तुळशी हार मिरवला । निदळीं
शोभला चंदन वो माय ॥३॥ एकाजनादनीं मौन्य धरुनी उभा ।
चैतन्याचा गाभा पांडुरंग ॥४॥

५५२. देव सुंदर घनसांवळा । कांसे सोनसळा नेसला ॥१॥
चरणीं वाळे वाकी गजर । मुगुट कुंडलें मनोहर ॥२॥ बाहीं वाहु-
वटे मकराकार । गळां शोभे वैजयंती हार ॥३॥ एकाजनादनीं ध्यान ।
विटे शोभें समचरण ॥४॥

५५३. आल्हाददायक श्रीमुख चांगलें । पाहतां मोहिले
भक्त सर्व ॥१॥ गाई गोपाळ वेधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर
देखा साजिरें तें ॥२॥ आल्हाददायक तें मुखकमळ । वैजयंती
माळ हृदयावरी ॥३॥ एकाजनादनीं पाहतां रूपडें । आनंदीं
आनंद जोडे आपेआप ॥४॥

५५४. उभा भीमातीरीं कट धरुनी करीं । वैकुंठीचा हरी
मौनरूप ॥१॥ ठेवुनियां विटेसम पद दोन्ही । उभा चक्रपाणी मौन-

रूपें ॥२॥ वैजयंती माळ किरिटी कुंडलें । निढळ शोभलें केशरानें ॥३॥
कासे पीतांबर दिसे सोनसळा । पदक आणि माळा कौस्तुभ ते ॥४॥
चरणीचा तोडर एकाजनार्दन । करीत स्तवन भक्तिभावें ॥५॥

५५५. चंद्रभागातटी उभा चालुवटी । वैजयंती कंठी शोभतसे
॥१॥ गोमटें साजिरें सुकुमार ठाण । धरिले जघन करें दोन्ही ॥२॥
रांहीरखुंमाई शोभती वामभागी । शोभे उठी सर्वांगी चंदनाची ॥३॥
मोर पिच्छ शिरीं शोभती ते बरी । केशर कस्तुरी शोभे भाळीं ॥४॥
शंख चक्र गदा पद्म ते शोभती । सांवळी हे मूर्ति विटेवरी ॥५॥
शोभती भूषणें चरणी वाळे वाकी । जानु जंघा शेखीं शोभताती ॥६॥
एकाजनार्दनीं वर्णितां ध्यान । मनाचें उन्मन सुखें होय ॥७॥

५५६. घनश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा
शोभे बहु ॥१॥ कस्तुरी मळवट चंदनाची उटी । बाहुवटे कंठी गोरेपणें
॥२॥ एकाजनार्दनीं चरणाची शोभा । अनुपम्य उभा भीसातटी ॥३॥

५५७. रूप सांवळें सुकुमार । कानीं कुंडलें मकराकार ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । न कळे योगियांच्या ध्याना ॥२॥ पीतां-
बर वैजयंती । माथां सुकुट शोभे दीप्ति ॥३॥ एकाजनार्दनीं ध्यान ।
विटे पाउलें समान ॥४॥

५५८. वैजयंती वनमाळा गळां । टीळक रेखिला कस्तुरीं
॥१॥ अंगी चंदन साजे उटी । शोभे कंठी कंठसूत्र ॥२॥ शंख
चक्र पद्म मिरवे करी । बाह्यां उभारी भाविकां ॥३॥ वेधीं वेधोनि
आसुचें मन । शरण एकाजनार्दन ॥४॥

५५९. मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ॥१॥
मुगुट शोभे कंठी मेखळा । कासे मिरवे सोनसळा ॥२॥ कौस्तुभ
वैजयंती माळ । आकर्ण नयन विशाळ भाळ ॥३॥ ऐसा सुंदर सां-
वळा । एकाजनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

५६०. भीमस्थीने तीरीं । उभा विठ्ठल विटेवरी ॥१॥ रूप
सांवळें सुंदर । कुंडलें कानीं मकराकार ॥२॥ गळां शोभे वैजयंती ।
चंद्र सूर्य तेजें लपती ॥३॥ कौस्तुभ हृदयावरी । उठी केशरी सा-
जिरी ॥४॥ एकाजनार्दनीं निढळें । बरवें वेखिलें साजिरें ॥५॥

५६१. रूप सांवळें गोमटें अंग । उटी चांग चंदनाची ॥१॥
वैजयंती वनमाळा । शोभे कस्तुरीचा टिका ॥२॥ शंख चक्र
शोभे करी । उभा वैकुंडीचा हरी ॥३॥ केलें पीतांबरानें परिधान ।
एकाजनादनीं ध्यान ॥४॥

५६२. मूर्ति सांवळी गोमटी । अंगीं केशराची उटी ॥१॥ सु-
गुट कुंडलें वनमाळा । टिळक रेखिला पिवळा ॥२॥ कर्णी कुंडलें म-
कराकार । गळां शोभे वैजवंती हार ॥३॥ नेत्र आकर्ण सुकुमार ।
एकाजनादनीं विटेवर ॥४॥

५६३. परब्रह्म पुतळा कौस्तुभ गळां । वैजयंती माळा कंठीं
शोभे ॥१॥ शंख चक्र गंदा पद्म शोभे करीं । पीतांबर धारी चतु-
र्भुज ॥२॥ कटीं कडदोरा वाळे वाक्या पायीं । सुंदर रूप कान्हाई
शोभतसे ॥३॥ लेणीयाचें लेणें भूषण साजिरें । एकाजनादनीं
गोजिरें चरण दोन्ही ॥४॥

५६४. दोन्ही कर डेवुनी कटीं । उभा भीवरेचे तटीं ॥१॥
रूप सांवळें सुंदर । गळां वैजयंती हार ॥२॥ कानीं कुंडलें मकरा-
कार । तेज न समाये अंबर ॥३॥ एकाजनादनीं उदार । भीमा-
तीरीं दिगंबर ॥४॥

५६५. चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनीं । तैसा मोक्ष दानीं विटे-
वरी ॥१॥ बाळ सूर्य सम अंगकांती कळां । परब्रह्म पुतळा विटे-
वरी ॥२॥ मृगनाभीं टीळक मळवटीं शोभला । तो धननीळ सांवळा
विटेवरी ३ एकाजनादनीं ध्यानाचें ध्यान । ते समचरण विटेवरी ४

५६६. अंगीं चंदनाची उटी । माथां शोभे मयोरवेटी ॥१॥
शंख चक्र पद्म करीं । उभा विटेवरी श्रीहरी ॥२॥ भोंवते उभे सन-
कादीक । नारद तुंबरादि आणिक ॥३॥ ऐसा आनंद सोहळा ।
एकाजनादनीं पाहे डोळां ॥४॥

५६७. चंद्रभागे तीरीं समपदीं उभा । चैतन्याचा गाभा पांडु-
रंग ॥१॥ कांसे पीतांबर गळां तुळशी हार । पद्म हृदयावर वैज-
यंती ॥२॥ एकाजनादनीं लावण्य साजिरें । रूप तें गोजिरें विटेवरी ३

५६८. कर कटावरी वैजयंती माळा । तो हरी डोळां देखि-

येला ॥१॥ रूप सांवळें शोभे विटेवरी । तो हरी डोळेभरी देखि-
येला ॥२॥ एकाजनार्दनीं पाहतां रूपडें । त्रिभुवन थोकडें दिसतसे ३

५६९. व्यापक तो हरी पंढरीये राहिला । वेदादिकां अबोला.
जयाचा तो ॥१॥ सांवळें नागर कटीं ठेउनी कर । वैजयंती हार
तुळशी गळां ॥२॥ एकाजनार्दनीं विश्व व्यापक । उभाचि सम्यक
विटेवरी ॥३॥

५७०. सगुण निर्गुण मूर्ति उभी असें विटे । कोटी सूर्य
दाटे प्रभा तेथे ॥१॥ सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहतां पूर्वज
उद्धरती ॥२॥ त्रिभुवनीं गांजे ब्रीदाचा तोडर । तोचि कटीं कर
उभा विटे ॥३॥ एकाजनार्दनीं नातुडे जो वेदां । उभा तो म-
र्यादा धरुनि पाठीं ॥४॥

५७१. व्यापुनी जर्गी तोचि उरला । तो विटेवरी देखिला गे.
माय ॥१॥ चतुर्भुज पीतांबर धारी । गळां शोभे बरी वैजयंती गे.
माय ॥२॥ हातीं शोभे शंख चक्र पद्म गदा । रुळे चरणीं सदा
तोडर गे माय ॥३॥ एकाजनार्दनीं मदनाचा पुतळा । देखियेला
डोळां विठ्ठलरावो ॥४॥

५७२. शोभती दोनी कटीं कर । रूप सांवळें सुंदर । केशराची
उटी नागर । गळां माळें वैजयंती ॥१॥ वेधें वेधक हा कान्हा ।
पहा वेधतुसे सना । न वैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥
उमारुनी दोन्ही बाह्या ॥ भाविकाची वाट पाहे । शाहाणे न-
लभती पाय । तथा स्थळीं जाउनी ॥३॥ ऐसा उदार मोक्षदाती ।
गोपी वेधक चक्रपाणी । शरण एकाजनार्दनीं । नाठवे दुजें सर्वदा ४

५७३. शिणले ते वेदश्रुती पै भांडती । पुराणांची मती कुठिल
जाहली ॥१॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ पाउलें साजिरीं
समाचि दोन्ही ॥२॥ कर कटावरी तुळशीच्या माळा ।
निढळीं शोभलां मुकुट तो ॥३॥ एकाजनार्दनीं गोजिरें तें ठाण ।
शोभलें जघन कर युगुलीं ॥४॥

५७४. जया कारणें योगयांग तपें करती । ती हे उभी बाळ
विठ्ठल मूर्ति । अंगीं तेजाची न माय दीर्ती । कठीं वैजयंती शोभती

गे माय ॥१॥ त्याचा वेधु लागला जीवीं । क्षण परंता नोहे देहीं ।
कायावाचा मनें भावी । वेधे वेधकु गे माय ॥२॥ न माये लैलोकीं
तो उभा विटीं । दोन्ही कर समपदें ठेचुनी कटीं । सर्वांगीं चंदन
कस्तुरी उटीं । वामभागीं रुक्मिणी गोमटीं गे माय ॥३॥ ऐसा सर्व
सुखांचा आगर । उभांरुनि बाह्या देत अभयकर । एकाजनादनीं
निर्धार । विठ्ठलराय गे माय ॥४॥

५७५. सकळ देवांचा नियंता । माझी विठ्ठल माता पिता ॥१॥
तो हा उभा विटेवरी । कट धरुनियां करी ॥२॥ मिरवे वैज-
यंती माळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥३॥ मकराकार कुंडलें ।
करी शंख चक्र शोभले ॥४॥ एका शरण जनादनीं । विठ्ठल
प्राहे ध्यानीं मनीं ॥५॥

५७६. आजी नीळवर्ण कुसुमसम । देखला भेषःशाम विटेवरी
॥१॥ अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । शोभता शोभे संग संत-
जन ॥२॥ निकिमा भासत तो रंग दिसत । शामांकित
शोभत विठ्ठल देव ॥३॥ एकाजनादनीं नीळवर्ण । रूपडें । पाहतां
चहूंकडे कोंदाळें ॥४॥

५७७. गगनामाजी जैसे शोभे तारांगण । तैसा विटेवरी शोभे
समचरण ॥१॥ देखतांचि मना समाधान होय । आनंदींआनंद
होय ध्यातां जया ॥२॥ चतुर्भुज शंख चक्र ते शोभती । गळां वैज-
यंती मिरवे शोभा ॥३॥ कांसे पीतांबर मेखळा झळाळ । एकाजना-
दनीं भाळ पायांवरी ॥४॥

५७८. सकळ सुखांचें जें सुख । तेंचि सोलीव श्रीमुख
॥१॥ विठ्ठल विठ्ठली शोभा । मिरवितसे स्वयंभा ॥२॥ मी तूं-
पणाचा शेवट । तोची मस्तकीं मुगुट ॥३॥ आधिष्ठान जें निर्मळ ।
तेंचि लल्लाट सोज्वळ ॥४॥ श्रुति विवेक ये विवेका । तेची श्रवण
ऐका ॥५॥ जीव शिव एक ठसा । कुंडलें सर्वांग डोळासा ॥६॥
जे कां आदित्यां तेज तेजाळें । तेंचि तया अंगीं झाले डोळे ॥७॥
चिच्छक्तीचें जाणणेपण । तेंचि नयनींचें अंजन ॥८॥ शोभा
शोभवी जें बिक । तेंचि मुखांचें नासिक ॥९॥ वदन ह्याणजे सुख-

सागर । तळपतील हरी ऐसे अधर ॥१०॥ सचित्पदाची जे
 साळा । साळा 'गुणे पडली गळां ॥११॥ कर्म कर्तव्य जे
 फळे । तेचि कर कटीं सरळ ॥१२॥ कोहं सोहं मूस अटी ।
 तेची आंटीव बाहुवटीं ॥१३॥ कवणे व्यक्ती नये रूपा । हृदयीं
 पदक पहा पा ॥१४॥ नाभीका पूर्णानंदी । तेचि नाभी तया दोंदीं
 ॥१५॥ निःशेष सारुनी अंबर । तो कांसे पीतांबर ॥१६॥ महा
 सिद्धी ज्या वांजटा । त्याची मेखळे जडल्या घंटा ॥१७॥ गती
 चालविती गती । तेचि समचरण शोभती ॥१८॥ अहं सांडोनी
 अहंकार । तोचि चरणीं तोडर ॥१९॥ अर्थी अर्थी जडली निकी ।
 ते शोभती वाळे वाकी ॥२०॥ शंख चक्र पद्म गदा । चारी पुरुषार्थ
 आयुधा ॥२१॥ शून्याशून्य पायातळीं । तेचि विट हे शोभली
 ॥२२॥ हृदय सारुनियां शोभा । समचरणीं विडल उभा ॥२३॥
 चरणातळीं ऊर्ध्व रेखा । जाला जनार्दन एका ॥२४॥

५७९. उकार स्वरूप सदगुरु असंग । अक्षय अभंग पांडुरंग
 ॥१॥ नसे ज्याचे ठायीं द्वैतद्वैत भाव । ब्रह्म स्वयमेव पांडुरंग
 ॥२॥ मस्तक हें माझे तयाचे चरणीं । असे जनीं वनीं पांडुरंग
 ॥३॥ सदसद्भाव हे नसती ज्याचे ठायीं । निल्य तो मी गाईं पांडु-
 रंग ॥४॥ गुरुराज माझा दीनांचा दयाळ । तोडी मायाजाळ
 पांडुरंग ॥५॥ रवी शशी दीप्ती जेणे प्रकाशती । तो हा तेज-
 मूर्ति पांडुरंग ॥६॥ वेद जयालागीं निल्य वाखाणिती । तो
 हा वेदमूर्ति पांडुरंग ॥७॥ श्रीमान हा माझा सदगुरु समर्थ ।
 देई मोक्ष स्वार्थ पांडुरंग ॥८॥ पांचा भूतांची जो करितो क्षा-
 ङ्गणी । तो हा ज्ञानखाणी पांडुरंग ॥९॥ डुरकणी देई मोह
 पंचानन । करी त्या हनन पांडुरंग ॥१०॥ रंगे चित्त माझे
 तयाच्या स्वरूपीं । असे आप आपी पांडुरंग ॥११॥ गर्व
 अभिमान सोडावा समूळ । भेटे तो दयाळ पांडुरंग ॥१२॥ महा
 माया एके क्षणांत निरसी । सुखाची पै राशी पांडुरंग ॥१३॥
 हावही धरी जो सहस्र पायाची । इच्छा पुरवी त्याची पांडुरंग ॥१४॥
 राजा त्रैलोक्याचा गुरु राजस्वामी । वसे अंतरीमी पांडुरंग ॥१५॥

जाया पुत्र धन तयासी अर्पाल । सर्वस्वें रक्षील पांडुरंग ॥१६॥
यमाची जाचणी तयासी चुकली । गुरुमूर्ति भेटली पांडुरंग ॥१७॥
प्रभा हे जयाची पसरली जर्नी । चिद्रूपाची खाणी पांडुरंग ॥१८॥
भूतलीं या नसे दुजा कोणी ऐसा । भक्तांचा कोंवसा पांडुरंग
॥१९॥ नेई भक्तांसी जो आपल्या समीप । तो हा मायबाप पांडु-
रंग ॥२०॥ इति कर्तव्यता हीच दासालागीं । सेवावा हा जर्गी
पांडुरंग ॥२१॥ तीकडी सांखळी त्रिगुणांची तोडी । भवांतूनि काढी
पांडुरंग ॥२२॥ उपमा तयासी काय देऊं आतां । संकळार्थ-दाता
पांडुरंग ॥२३॥ परोपकारालागीं अवतार केला । आनंदाचा झेला
पांडुरंग ॥२४॥ नाम हें तयाचें जन्ममरण बारी । भक्ता सहा-
कारी पांडुरंग ॥२५॥ मन हें जडलें तयाचिया पर्दी । उतरी भव
नदी पांडुरंग ॥२६॥ कायावाचामनें स्वरूपी रहावें । नाम
आठवावें पांडुरंग ॥२७॥ यम नियम साधी साधन अष्टांग ।
होईल सर्वांग पांडुरंग ॥२८॥ एकाजनार्दनीं देह हारपला ।
होजनि राहिला पांडुरंग ॥२९॥

५८०. उभा विटेवरी । कट धरूनियां करीं । भीमा ती सामोरी ।
बहात आहे ॥१॥ जाऊं तया ठाया । आनंद तेणें काया । वैष्ण-
वांचिया पायां । लोटांगणीं ॥२॥ कर्माकर्म नाहीं वाद । भेद
भ्रम नाहीं भेद । वैष्णवाचा छंद । नाम गाती आनंदें ॥३॥ सुख
अनुपम्य अभेदें । एकाजनार्दनीं छेदें । गातां नाचतां आल्हादें ।
प्रेम जोडे ॥४॥

५८१. वेदें सांगितलें पुराणीं अनुवादलें । शास्त्र बोलत बोलें
पांगुळलें ॥१॥ न कळेचि कोण्हा शेषादिकां मती । कुठिता निश्चिती
राहियेल्या ॥२॥ श्रुती अनुवादती नेति नेति पार । तोचि सर्वे-
श्वर उभा विटे ॥३॥ एकाजनार्दनीं ठेवुनी कटीं कर । उभा असे
तीरीं भीवरेच्या ॥४॥

५८२. वेदाचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो हा परमानंद
विठ्ठलमूर्ती ॥१॥ पुराणासी वाड साधनाचें कोड । तें गोडाचें गोड
विठ्ठलमूर्ती ॥२॥ ब्रह्मादी वंदिती शिवादि ज्या ध्याती । सर्वांसी

विश्रांती विठ्ठलमूर्ती ॥३॥ मुनीजनांचें ध्यान परम पावन । एका-
जनादनीं पावन विठ्ठलमूर्ती ॥४॥

५८३. अनंताचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण । तो सम-
चरण ठेवून । विटे उभा राहिला ॥१॥ करी दास्यत्व काळ । भक्त-
जनां प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥ धीर
सर्वस्वें बळसागर । निद्रा करी शेषावर । लक्ष्मी समोर । तिष्ठत
सर्वदा ॥३॥ खेळे कौतुकें खेळ । तोडी भक्तांचें मायाजाळ ।
एकाजनादनीं कृपाळ । स्वामी माझा विठ्ठल ॥४॥

५८४. परा ही पश्यती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढ-
रीये देखा ॥१॥ चारी वात्वा तया सदोदित गाती । पुराणें भांडती
अहोरात्र ॥२॥ वेद श्रुति नेति नेति ह्याणताती । तो पुंडलिका-
पुढें प्रीतीं उभा असे ॥३॥ सनकसनंदन जयासी पै ध्याती ।
तो हरी वाळमूर्ती खेळतसे ॥४॥ योगियां हृदयार्थें ठेवणें संवधा ।
एकाजनादनीं तस्वतां वोळखिलें ॥५॥

५८५. घेउनी मौनपणाचा वेष । उभा सावकाश विटेवरी ॥१॥
न बोलेची कोणा न वैसेची खालीं । पुराणें वेडावलीं अष्टादश ॥२॥
भागलीं दर्शनें शास्त्रें वेदादितां । मथितार्थ पुरता न कळे तयां ॥३॥
शेष जाणूं गेला तोही मौनावला । वेदादिकां अबोला पडोनी ठाके
॥४॥ संगती संतांचे भुलोनियां उभा । एकाजनादनीं शोभा न वर्णवे ५

५८६. वेदीं जैसा वर्णिला । तैसा विटेवरी देखिला ॥१॥ पु-
राणें सांगती ज्या गोष्टी । तो विटेवरी जगजेठी ॥२॥ शास्त्रें
वेदादती पाहीं । तोचि विटे समपाई ॥३॥ न कळें अकळ आगमां ।
निगमांही न कळे सीमा ॥४॥ जाला अंकित आपण । एकाजना-
दनीं शरण ॥५॥

५८७. जयाचीया अंगीं सकळ स्या कळा । तो परब्रह्म पुतळा
पंढरीये ॥१॥ वेदांती सिद्धांती थकले धादांती । परी एकाचाही
मती चालेचिना ॥२॥ वानितां धानितां जाहलासे तल्पक । सहस्र
मुखीं देख मौनावला ॥३॥ एक मुखें वानूं कीती सी पामर । एका-
जनादनीं साचार न कळेचि ॥४॥

५८८. कर्मां कर्मठपण धर्मां धर्मिष्ठपण । हीं दोन्ही अनु-
संधानें चुकती जर्गी ॥१॥ कर्मांचें जें कर्म धर्मांचा अधिधर्म ।
तो हा सर्वोत्तम विटेवरी ॥२॥ निगमाचें निजसार आग-
माचें भांडार । न कळे ज्याचा पार वेदशाखां ॥३॥ एकाजनार्दनीं
श्रुतीं सीमा कळे । तो भक्तिवळें उभा विटे ॥४॥

५८९. योगियाचा योग साधन तें चांग । तो पांडुरंग वि-
टेवरी ॥१॥ मुमुक्षू संपदा ज्ञानीयाचा बांधा । तो पांडुरंग बोधा
विटेवरी ॥२॥ सच्चिदानंदघन अमूर्त मधुसूदन । एकाजनार्दन
विटेवरी ॥३॥

५९०. जयाची समदृष्टी पाहूं धावे मन । शोभते चरण वि-
टेवरी ॥१॥ कानडें कानडें वेदांसी कानडें । श्रुतीसी जो नातुडे
गीतीं गातां ॥२॥ परात्पर साजिरे वाळरूप गोजिरे । भाग्याचे
साजिरे नरनारी ॥३॥ एकाजनार्दनीं कैवल्य जिव्हाळा । मद-
नाचा पुतळा विटेवरी ॥४॥

५९१. पाडलें गोजिरीं ध्यान विटे मिरवळें । शोभत तान्हुळें
यशोदेचें ॥१॥ न कळे पुराणां शास्त्रादीं साम्यता । तो हरी
तत्त्वतां पंढरीये ॥२॥ एकाजनार्दनीं ऐक्यरूप होउजी । भक्तांची
आयणी पुरवितसे ॥३॥

५९२. वेदांचें सार निगमाचें माहेर । तो हा परात्पर उभा
विटे ॥१॥ शास्त्रांचें निजघर पुराणांचें निजसार । तो हा विश्व-
भर उभा विटे ॥२॥ काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ ।
तो हा दीनदयाळ उभा विटे ॥३॥ एकाजनार्दनीं शोभे दिनमणी ।
भक्त भाग्य धणी पंढरीये ॥४॥

५९३. जया कारणें वेद अनुवादती । शास्त्रें पुराणें भांडती
॥१॥ तो हा देवाधिदेव वरवा । विठ्ठल ठावा जगासी ॥२॥ नये
श्रुतीसी अनुमाना । तो देखणा पुंडलिकां ॥३॥ आगमं निगमां
न कळे पार । एकाजनार्दनीं निर्धार ॥४॥

५९४. परेहुनी परता वैखरीये कानडा । विठ्ठल उघडा
भीमातटीं ॥१॥ शिणलीं दक्षानें भागलीं पुराणें । शास्त्रांचीये अनु-

उभा राहिला युगे अहावीस विटेसी । न बोले न वैसे सुलंधी मर्या-
देसी ॥२॥ एकाजनार्दनीं कृपेचा सागर । भक्त करुणाकर तारु
हा दुस्तर । उभा भीवरेचे तीरीं कटीं धरुनी कर । जडजीवां
दरुशनें उद्धार ॥३॥

६०६. होवनी आभारी । उभा राहिलासे द्वारीं ॥१॥ समच-
रण विटेवर । कटीं धरुनियां कर ॥२॥ भिरवी मस्तकीं भूषण । सिद्ध
साधकांचें ध्यान ॥३॥ सुहास्य वदन चांगलें । एकाजनार्दनीं वंदिलें ४

६०७. सर्वां आदि मूळ न कळे अकळ । तो भक्त प्रतिपाळ
भीमातीरीं ॥१॥ योगियांच्या ध्याना न ये अनुमाना । कैलासींचा
राणा ध्यात ज्यासी ॥२॥ शुक्रादिकां ज्याचा वेध अहर्निशीं । तो
उभा हृषिकेशीं विटेवरी ॥३॥ एकाजनार्दनीं ब्रह्म परिपूर्ण । सगुण
निर्गुण तोचि एक ॥४॥

६०८. सगुण निर्गुण बुंधीचें आवरण । ब्रह्म सनातन पंढरीये ॥१॥
तो हा श्रीहरि नंदाचा खिल्लारी । योगी चराचरीं ध्याती जया ॥२॥
शिवाचें जें ध्येय मुनिजनांचें ध्यान । ब्रह्म परिपूर्ण पंढरीये ॥३॥
एकाजनार्दनीं अठरां निराळा । लाविलासे चाळा सहां चहुंसी ॥४॥

६०९. अकार उकार मकार योगियांची स्थिती । ते हे प्रकाश
ज्योति विटेवरी ॥१॥ सबाह्य परिपूर्ण भरुनी उरलें । अलक्ष ते
जाहलें लक्षाकार ॥२॥ सूक्ष्म सरळ दिसतें प्रबळ । एकाजना-
र्दनीं सुढाळ विटेवरी ॥३॥

६१०. कैवल्याची राशी वैष्णवांचे घरीं । मुक्ति भुक्ति कामारी
आहे जेंथें ॥१॥ तो हा विठ्ठल निधान परेपरता उभा । सांवळी ती
प्रभा अंगकाती ॥२॥ मुनीजनांचे ध्येय योगियांचें उन्मन । ज्या पै
माझें लीन चित्त जाहलें ॥३॥ जया अष्टांग योगां सांकडें साधितां ।
ते उघडें पाहतां उभें विटेवरी ॥४॥ एकाजनार्दनीं सगुण निर्गुण ।
यापरता चैतन्यघन उभा असे ॥५॥

६११. पूर्वीं बहुतांचें धावणें केलें । श्रमोनी ठेवले कर कटीं
॥१॥ भक्तांसाठीं मनमोहन । धरिले जघन कर कटीं ॥२॥ भावि-

कांची इच्छा मनीं । उभा धरुनी कर कटीं ॥३॥ एकाजनादेनीं
ध्यान । सांवळें ठेवून कर कटीं ॥४॥

६१२. एकाचीं काजें फिटलें सांकडें । उगविलीं कोडें । बहुतांचीं
॥१॥ तोचि हरि उभा चंद्रभागे तटीं । कर ठेउनी कटीं अवलोकित
॥२॥ पडतां संकट धांवतसे मागें । गोपाळांचिया संगें काळा करी
॥३॥ चोरुनी शिंदोरी खाय वनमाळी । प्रेमाचे कळोळीं आतंदांनें ४
यज्ञ अवदानीं करी वांकडें तोंड । लोणी चोरितां भांड गौळणी ह्याप्रती
॥५॥ एकाजनादेनीं ठेवणें संतांचें । उभें तें साचें विटेवरी ॥६॥

६१३. एकाचिया द्वारीं भीकचि मागणें । उभेंचि राहणें एका
द्वारीं ॥१॥ एकाचिया घरीं उच्छिष्ट काढणें । लोणी जें चोरणें एका
घरीं ॥२॥ एकाचिये घरीं न खाय पक्वान्न । खाय भाजी पान एका
घरीं ॥३॥ एकाचिये घरीं व्यापुनी राहणें । एकासी तों देणें । भुक्ति
मुक्ति ॥४॥ एकाजनादेनीं सर्वांठायीं असे । तो पंढरीये
वसे विटेवरी ॥५॥

६१४. कृपाळु माउली अनाथा साउली । उभी ती राहिली
विटेवरी ॥१॥ भक्त करुणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनीं
ठेवुनी कर ॥२॥ मोक्ष मुक्ती फुका वांटितो दरुशनें । नाही शोर
सानें तयासी तेंथे ॥३॥ एकाजनादेनीं एकपणें उभा । कैवल्याचा
गाभा पांडुरंग ॥४॥

६१५. उदीत तेश परब्रह्म उभें । सहस्र कौभ शोभे विटेवरी
॥१॥ कोटी सूर्य तेज लोपलें ते प्रभे । तें असे उभें पंढरीये
॥२॥ एकाजनादेनीं कैवल्य पुतळा । पाहतां अवलीला मन निवे ३

६१६. सकळ देवां शिरोमणी । सकळ तीर्थें वंदिती चरणीं ।
सकळांसी मुमुटमणी । तो उभा पंढरीये ॥१॥ सकळ तेजांचा
पुतळा । सकळ जयाच्या अंगां कळा । सकळ जीवांचा आकळा ।
तो उभा राहिला विटेवरी ॥२॥ सकळ मंत्रांचा मंत्र । सोपा सकळ
पवित्र । सकळ पर्वकाळ परत्र । दर्शनेचि घडती ॥३॥ सकळ अ-
धिष्ठानांचें सार । सकळ गुह्यांचें माहेर । सकळ भक्तांचें जें घर ।
निजमंदीर पंढरी ॥४॥ सकळ वैराग्यांचा निधी । सकळां कृपेची तो
मांदी । एका जनादेनीं निरुपाधी । आशापाश विरहित ॥५॥

६१७. मौन्यची आला मौन्यची आला । मौन्य उभा ठेला
विटेवरी ॥१॥ मौन्यावि ध्यान गोजिरें गोमटें । मौन्याचि देविलें
विटे समपद ॥२॥ मौन्यावि पै माथा धरिला शंकर । मौन्य ध्यान
दिगंबर बाळवेष ॥३॥ मौन्याचि एका शरणजनादर्नी । मौन्याचि
मरण मिठी घाली ॥४॥

६१८. निकट सेवे धांजनि आला । पृष्ठी राहिला उभाचि ॥१॥
ऐसा क्षीरसिंधुवासी । भक्तापाशी तिष्ठत ॥२॥ नाही मर्यादा
उल्लंघन । समचरण विटेवरी ॥३॥ एकाजनादर्नी गोजिरें ठाण ।
घरुनी जघन उभा हरी ॥४॥

६१९. असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे
विटेवरी ॥१॥ कैवल्य उघडें राहिलेसे उभें । कर्दळाचे गाभे सम-
पदी ॥२॥ द्वैत अद्वैताविरहीत सचेतनी उभा । एकाजनादर्नी
शोभा गोजिरी ती ॥३॥

६२०. जीव शिव व्यापूनि राहिला वेगळा । परब्रह्म पुतळा
विटेवरी ॥१॥ त्याचिये पायीं वेधलें मन । झालें समाधान पाहतां
रूप ॥२॥ विश्रान्ति समाधि लोपोनिचा ठेली । पहातां सांवळी
मूर्ति देखा ॥३॥ एकाजनादर्नी सर्वावेगळा । तो बाळलीला
खेळे कृष्ण ॥४॥

६२१. चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षां
न ये ध्याना ॥१॥ बहुत भागले बहुत श्रमले । परी नाही लाभलें
रूप ज्याचे ॥२॥ भक्ताचिनि भावें पंढरीये उभा । आनं-
दाचा गाभा सांवळा तो ॥३॥ एकाजनादर्नी तो सर्व व्यापक ।
उभा असे नायक वैकुंठाचा ॥४॥

६२२. एकपणें एक पहातां जग दिसे । शोभियांसि पिसं सदा
ज्याचे ॥१॥ आनंद अद्वय नित्य निरामय । परा पश्यंति वेगळा
होय पंढरीये ॥२॥ व्यापक विश्वभर भरुनि उरला । तो प्रत्यक्ष
संचला कीर्तन मेळी ॥३॥ एकाजनादर्नी त्रिगुणावेगळा । पहा
पहा लोकां विठ्ठल देव ॥४॥

६२३. आदि पुरुष सबरा भरीत भरला । भरुनि उरला पंढ-

रीये ॥१॥ अतळ वितळ सुतळ रसातळ । सप्तही पात्राळें भरुनि
उरला ॥२॥ त्रैकुंठ कैलास चतुर्दश लोक । भरलासे व्यापक
दशदिशां ॥३॥ एकाजनादर्नी स्थावर जंगमी । भरलासे
व्योमी आदि अंती ॥४॥

६२४. वेडावला वेडावला । उभा ठेला मौन्याचि ॥१॥ ब्रह्मादिकां
अंत न कळे रूपाचा । तो माझे माझे साचा भक्तां ह्याणे ॥२॥
कमळा चरणी विनटली न कळे तीस थोरी । ते चरण विदेवरी
देखियेले ॥३॥ एकाजनादर्नी विश्वव्यापक हरी । सबाह्य अभ्यंतरी
कोंदलासे ॥४॥

६२५. समचरणी उभा चैतन्याचा गाभा । त्रैलोक्याची शोभा
पांडुरंग ॥१॥ भक्तांचें जीवन साधकाचें साधन । सुखाचें निधान
पांडुरंग ॥२॥ मुक्ति कल्पद्रुम महाफळ उत्तम । गोपिकांचा काम पां-
डुरंग ॥३॥ एकाएकीं विनटला तो सदा संचला । एकाजनादर्नी
भेटला पांडुरंग ॥४॥

६२६. कैसी समचरणींची शोभा । अवघा जणीं विठ्ठल उभा
॥१॥ येणें विठ्ठलें लाविलें पिसें । जिकडे पाहें तिकडे दिसे ॥२॥
पाहातें पाहाणीया माझारी । पाहातें गेलें पाहाण्यापरी ॥३॥ एका-
जनादर्नी एकू । विठ्ठल अवलोकी लोकू ॥४॥

६२७. सुखकर मूर्ति रूप रेखेवीण । उभा असे व्यापून ब्रह्माडीं
गे मय ॥१॥ वेधला जीऊ तयाचीया गुणा । क्षणभरी न विसवे
देवकी नंदना ॥२॥ सकळ विश्रान्ति घर चंद्रभागा तीर । एकाजना-
दर्नी मनोहर गोमटें गे माय ॥३॥

६२८. देवो न कळे अभाविकां । उघड पंढरीसी देखा । भोळे
सकळां भाविकां । ठाउका असे ॥१॥ न कळे तयाचें विद्वान । भेटी
जातां वेधी मन । तोडित बंधन । संसाराचें क्षणार्थ ॥२॥ रूप पहातां
गोजिरें । आवडे डोकियां साजिरें । चित्त तेथें छुरे । पांयापिं सकळ
॥३॥ सुरे काम आणि क्रोध । अवघा तो परमानंद । एकाजनादर्नी
गोविंद । अभेदपणें पहातां ॥४॥

६२९. भक्तांचिया गांवा येसी पै धांवत । न बोलतां तिष्ठत

उभा पुढें ॥१॥ न बैससी खालीं न पाहे माघारें । सौन्य पै नि-
र्धारें धरुनि उभा ॥२॥ एकाजनार्दनीं भक्तवचनाधीन । बोलती
पुराणें सत्य देवा ॥३॥

६३०. अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले
याचि देहीं ॥१॥ देहीं याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्य उभा
आहे कर कटीं ॥२॥ कर कटीं उभा लावण्याचा गाभा । श्रीमुखाची
शोभा काय वानूं ॥३॥ कोटी रवीतेज बोवाळावें चरणां । एका-
जनार्दनीं धन्य तोची ॥४॥

६३१. कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटे-
वरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामें घरवा । कानडा विठ्ठल हृदयीं ध्यावा
॥२॥ कानडा विठ्ठल रूपें सावळा । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ३
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटीं । कानडा विठ्ठल पहावा उठाउठीं ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानडीयानें माझें । एकाजनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

६३२. नाठवेचि दुजें कानड्यावांचुनी । कानडा तो मनीं
ध्यानीं वसे ॥१॥ कानडा कानडा विठ्ठल कानडा । कानडा कानडा
विठ्ठल कानडा ॥२॥ कानडियाचा वेध मनीं तो कानडा । कानडाची
कानडा विठ्ठल माझा ॥३॥ एकपणें उभा कानडा विठ्ठल । एका-
जनार्दनीं नवल कानड्याचें ॥४॥

६३३. तीर्थ कानडें देव कानडे । क्षेत्र कानडें पंढरीये ॥१॥ विठ्ठल
कानडें भक्त हें कानडे । पुंडलीकें उघडें उभें केलें ॥२॥ कानडीया
देवा चाळविलें भक्तें । कवतुकें तयातें उभें केलें ॥३॥ एकाज-
नार्दनीं भक्तांचिया चाडा । विठ्ठल कानडा विटेवरी ॥४॥

६३४. कमळ गर्भीचा गाभा । तोचि उभा पंढरीये ॥१॥
वेधलें चरणां मन माझें । नावडे दुजें तयाविण ॥२॥ ध्यान
बैसलें हृदयीं । तयाविण दुसरें नाहीं ॥३॥ बैसला तो लुटे मागें ।
एकाजनार्दनीं गूज सांगे ॥४॥

६३५. न कले जथाचें महिमान । वेद श्रुतींसी पडिलें मौन ।
वेडावले दुरुशन । जयालागीं पहातां ॥१॥ तोचि उभा विटे-

वरी । भक्तकरुणाकर हरी । रुक्मिणी निर्घारी । वामभागी शोभता ॥२॥ गरुड सन्मुख उभा । शोभे चैतन्याचा गाभा । नभी लोपळी तेजप्रभा । ऐसा उभा विठ्ठल ॥३॥ मन धातां न धाये । दृष्टी पाहतां न समाये । एकाजनार्दनीं पाय । वंदूं त्याचे आवडीं ॥४॥

६३६. अनादि सांवळा देखिलेला डोळां । मनु माझा वेधिला सांगू काय ॥१॥ जीवाविरहित जालें देह हारपलें । शिवपणें गुंतलें गुरुकृपें ॥२॥ जें शब्दासी नातुडे वैखरीयेसी कानडें । तें रूप उधळें पंढरीये ॥३॥ एकाजनार्दनीं जीवींचें जीवन । विठ्ठल निधान विटेवरी ॥४॥

६३७. पहातां विठ्ठल रूप । अवघा निवारला ताप ॥१॥ ध्यानीं आणितां तें रूप । अवघा विराला संकल्प ॥२॥ बैसलासे डोळां । एकाजनार्दनीं सांवळा ॥३॥

६३८. त्रिभुवनामाजी सोंपें । चुकती खेपे पाहतां ॥१॥ तो हा बाळ दिगंबर । परात्पर सोयरा ॥२॥ आलियासी देतो मुक्ती । नामस्मृतीं तात्काळ ॥३॥ एकाजनार्दनीं रूप । गोमटें अमूप विठ्ठल ४

६३९. आणिकाचे मते सायास न करणें । आझांसीं पाहुणे पंढरीराव ॥१॥ डोळां भरुनियां पाहिलें देवारी । तेणें चौप्यांयशीं चुकली सत्य ॥२॥ एकाजनार्दनीं देवाधिदेव । देखिला स्वयमेव विटेवरी ॥३॥

६४०. स्वर्गसुख आह्मी मानूं जैसा ओक । सांडूनियां सुख पंढरीचें ॥१॥ पंढरी पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठलदेव ॥२॥ मध्यस्थळीं राहे पुंडलीक मुनी । त्याचे दृशनीं पातक हरे ॥३॥ दोनी कर कटीं उभा जगजेठी । एकाजनार्दनीं भेटीं सुख होय ॥४॥

६४१. कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये ॥१॥ पाहतांचि वेधलें मन । जाहलें समाधान जीवशिवां ॥२॥ विश्रांतीचें त्रिश्रांति घर । आगम निगमांचें माहेर ॥३॥ ह्याणे एकाजनार्दनीं । काया कुर्वडी करुनी ॥४॥

६४२. आगर्मी निगर्मी पाहतां तो सुगर्मी । वेदादिकां दुर्लभ
आह्वां तो सुगर्मी ॥१॥ नववे वाचे बोल बोला तो वेगळा ।
व्यापूनि ब्रह्मांडीं आहे तो उगला ॥२॥ सारमथित काढोनि चैतन्य
गाभा । पाहतां दिसे त्याची अनुपम्य शोभा ॥३॥ सांकडें नव्हे
भेटी जातां लवलाहे । उभारुनि बाह्या आळिगीं लाहे ॥४॥ एका-
जनार्दनीं सर्व सारांचें सार । उभा विटेवर परब्रह्म निर्धार ॥५॥

६४३. उंचा उंचपण नीचा नीचपण । तें नाहीं कारण विडल
भेटी ॥१॥ उंच नीच याती असो भलते जाती । विडल झणतां
मुक्ती जडजीवां ॥२॥ उभारुनि बाह्या कटीं कर उभा । एका-
जनार्दनीं शोभा विटेवरी ॥३॥

६४४. काळें ना सांवळें गोरे ना पिवळें । वर्ण व्यक्ती वेगळें
विटेवरी ॥१॥ आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद
विटेवरी ॥२॥ निर्गुण सगुण चहूँ वाचावेगळा । आदि अंत पां-
हतां डोळां न दिसे काहीं ॥३॥ एकाजनार्दनीं देखिला तो डोळां ।
त्रिगुणावेगळा विटेवरी ॥४॥

६४५. जें जें देखिलें तें तें भंगलें । रूप एक उरलें विटेवरी ॥१॥
डोळीयाची धणी पहातां पुरली । परी वासना राहिली चरणां-
जवळी २ एकाजनार्दनीं विश्वास तो मनीं । संताचे चरणां सदा बैसों ३

६४६. चित्त वेधियलें नंदाच्या नंदनें । मोहियेले ध्यानें योगी-
राज ॥१॥ सगुण सुंदर पाहतां मनोहर । सबाह्य अभ्यंतर व्यापि-
येलें ॥२॥ एकाजनार्दनीं सांवळें चैतन्य । श्रीगुरूची खूण विटेवरी ३

६४७. बळीं पृष्ठीं जें शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥१॥ पुंड-
लीकें जें ध्याइलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥ सनकादिकीं जें पांदि-
लें । तें विटेवरी देखिलें ॥३॥ एकाजनार्दनीं वंदिलें । तें
विटेवरी देखिलें ॥४॥

६४८. भीष्में जया ध्याइलें । तें विटेवरी देखिलें ॥१॥ धर्म-
रायें पूजियेलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥ शिशुपाळा अंतक
जाइलें । तें विटेवरी देखिलें ॥३॥ एकाजनार्दनीं पूजिलें । तें
विटेवरी देखिलें ॥४॥

६४९. गोकुळीं जें शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥१॥ काळ्या पृष्ठीं शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥ पूतने हृदयीं शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥३॥ काळयवनें पाहिलें । तें विटेवरी देखिलें ॥४॥ एकाजनार्दनीं भलें । तें विटेवरी देखिलें ॥५॥

६५०. जें द्रौपदीनें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥१॥ जें अर्जुनें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥२॥ जेणें गजेंद्रा उद्धरिलें । तें विटेवरी शोभलें ॥३॥ जें हनुमतें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥४॥ जें पुंडलिकें ध्याइलें । तें एकाजनार्दनीं देखिलें ॥५॥

६५१. उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिस-
तसे ॥१॥ विटेवरी पाय जोडियेले सम । तेंचि माझे धाम हृदयीं
राहो ॥२॥ एकाजनार्दनीं विठ्ठल सांवळा । देखियेला डोळां विटेवरी ३

६५२. जयाचें पहातां श्रीमुख । हरे कोटी जन्म दुःख ॥१॥ तो
हा उभा विटेवरी । भक्तकाज म्हणवी कैवारी ॥२॥ वेदासी जो
दुर्गम । आद्यां कळलें तयाचें धर्म ॥३॥ ऐसा भक्तवत्सल तो एक
दीनानाथ । एकाजनार्दनीं तया ध्यात ॥४॥

६५३. साजिरें सुंदर श्रीमुख पहातां । नाठवे ती चिंता संसा-
राची ॥१॥ तो हा पांडुरंग विटेवरी उभा । त्रैलोक्याचा गाभा शो-
भतसे २. एकाजनार्दनीं कर ठेलुनी कटीं । उभा वालुवंटीं चंद्रभागे ३

६५४. भक्तीभावार्थें अपिलें । देवें आपणापार्शीं ठेविलें ॥१॥
नेदी कोणाचीये हातीं । भक्तांवांचुनी निश्चितीं २ जुनाट जुगादीचें ।
ठेवणें होतें तें संतांचें ॥३॥ पुंडलीकें करुनी वाद । ठेवणें केलें तें
प्रसिद्ध ॥४॥ नेदी झणोनि उभा केला । एकाजनार्दनीं अबोला ५॥

६५५. हृदयस्थ आत्माराम नेणती । मूर्ख ते फिरती तीर्थाटणीं
॥१॥ काय तया भ्रांति पडलीसे जीवा । देवाधिदेवा विसरती ॥२॥
विश्वाचा तो आत्मा उभा विटेवरी । भक्तकाज कैवारी पांडुरंग ३
प्रणवा पैलीकडे वैखरीये कानडे । भाग्य तें केवढें पुंडलीकाचें ॥४॥
तयात्रिया लोभा गुंतूनि राहिले । अहाविस युग जाले न बैसे खालीं
॥५॥ सन्मुख चंद्रभागा संतांचा सोहळा । एकाजनार्दनीं डोळा
पाहूं चला ॥६॥

६५६. कृपालु उदार । उभा कटीं ठेवुनी कर ॥१॥ सर्व देवांचा हा देव । निवारी भेव काळाचें ॥२॥ निघतां शरण कायावाचा । चालवी त्याचा योग क्षम ॥३॥ दृढ वाचे वदतां नाम । होय निष्काम संसारी ॥४॥ एकाजनार्दनीं ठेवणें । खरे तें जाणे पंढरी ॥५॥

६५७. कायावाचा मन येकविध करी । पाहे तो श्रीहरी पंढरीये ॥१॥ ब्रह्मादिक जया ध्याती शिवादी वंदिती । ती विष्टेचरी मूर्ति पांडुरंग ॥२॥ वेद पै भागले शास्त्रें वेदादती । पुराणांसी । आंती अद्यापवरी ॥३॥ नेति नेति शब्दें श्रुती त्या राहिल्या । न कळे तयांला पार त्याचा ॥४॥ एकाजनार्दनीं भक्तालागीं सोपा । भीमातटीं पाहे पां विठ्ठलासी ॥५॥

६५८. परब्रह्म मूर्ति विठ्ठल विष्टेचरी । चंद्रभागे तीरीं उभा असे ॥१॥ तयाचे चरण आठवीं वेळोवेळां । सर्व सुखसोहळा पावशील ॥२॥ अविनाश सुख देईल निश्चयें । करीं पां लवलाहें हो त्याचा ॥३॥ श्रीविठ्ठलचरणीं शरणतूं जाई । एकाजनार्दनीं पाहीं अनन्यभावें ४

६५९. भीमा दक्षण वाहनी । मध्यें पुंडलीक मुनी । विठ्ठल विष्टे समचरणीं । भक्तालागीं तिष्ठत ॥१॥ न म्हणे लहान थोर कोहीं । याती वर्णा विचार नाही । प्रेम भाव पायीं । येवढेंचि पुरे तेंथें ॥२॥ दृढ धरुनी विश्वास । पाहे पंढरीनिवास । एकाजनार्दनीं दास । सर्वभावें अंकित ॥३॥

६६०. भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता । उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलीक करुनी सांगे ॥१॥ येथें यारे लहान थोर । भावें नारी अथवा नर । मोक्षाचा विचार । न करणें कवणाही ॥२॥ एका दरुशनें सुक्ती । पुन्हां नाही जन्मावृत्तां । एकाजनार्दनीं चितीं । सदोदित तें सुख ॥३॥

६६१. उदार उदार । सखा पांडुरंग उदार ॥१॥ ठेवा मन त्याचे पायीं । तुझां उणें मग कायी ॥२॥ दुजीयासी कीव । कां रे भाकितसा जीव ॥३॥ तीं काय देतील बापुडीं । एकाजनार्दनीं धरा गोडी ॥४॥

६६२. आणिकांसि जातां शरण । हें तों तुम्हां उणीवपण ॥१॥

दास विठोवाचें व्हावें । तिहीं सर्व सुख भोगावें ॥२॥ एकाजनार्दनीं
झणा दास । तुमची आस पुरवील ॥३॥

६६३. पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल ॥१॥
भाळेभोळे येती शरण । लुकवी त्यांचें जन्ममरण ॥२॥ एकाजना-
र्दनीं भाव । अर्पूनियां भाका कीव ॥३॥

६६४. जुनाट जुगादीचें नाणें । बहु काळाचें ठेवणें । पुंडलीकाचे
पायाळपणें । उभें ठेलें विटेवरी ॥१॥ युगें जाहलीं अट्टावीस । वास भीवरे
तीरासं । भक्तांची धरुनि आस । विटे उभा राहिला ॥२॥ एकाजनार्दनीं
भाव । तया भेटतसे देव । अभागीयां भेव । सदा वसे अंतरीं ॥३॥

६६५. माझ्या बडिलाचें दैवत । कृपालु हा पंढरीनाथ ॥१॥
पंढरीसी जाऊं चला । भेटूं रखुमाईविठ्ठला ॥२॥ पुंडलिकें धरवें केलें ।
कैसें भक्तांनिं गांवलें ॥३॥ एकाजनार्दनीं नीट । पायीं जडलीसे वीट ४

६६६. आणिकांचें मत नका पडूं तेथ । भजा पंढरीनाथ एक-
भावें ॥१॥ काय होणार तें होईल देहाचें । नाशिवंत साचें काय
हातीं ॥२॥ मृत्तिकेचा गोळा गोळाचि मृत्तिका । वाउगाचि देखा
शीण वाहे ॥३॥ घट मठ जेवीं आकाश निराळें । एका-
जनार्दनीं खेळे अकळचि ॥४॥

६६७. अगाध भगवंताचीं नामें । अगाध त्याचीं जन्म कर्में
॥१॥ शिणले ते वाखाणितां । शेषा न कळे तत्त्वतां ॥२॥ रमा
जाणों गेली । ती सुखें मौनावली ॥३॥ वेडावलीं दहशानें । भांवा-
वलीं तीं पुराणें ॥४॥ ऐसा उदार श्रीहरी । शोभतसे भीमार्तां ५
शरण एकाजनार्दन । मिनळा एकपणें जाऊन ॥६॥

श्रीविठ्ठलनाममहिमा.

६६८. अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवातेंदी केलें
निराकार ॥१॥ जीव शिव दोन्ही विराले ज्यामाजी । तें नाम
सहजीं विठ्ठल होय ॥२॥ नामाशीण नाही आणिवीसी ठाव । दुजा
नाहीं भाव जीवां सर्वां ॥३॥ एकाजनार्दनीं नाम घनदाट ।
भूवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥४॥

६६९. अविनाश नाम स्वयंभू संचलें । तें उभें चांगलें विटवदर
 ॥१॥ वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभें साचार विटवरी
 ॥२॥ मौन्यरूप श्रुती राहिल्या तटस्थ । तो आहे मूर्तिमंत विटवरी
 ॥३॥ एकाजनार्दनी नाम अविनाश । गातां जाती दोष जन्मांतरीचे ४

६७०. जयाळार्गी करिती योगी सायास । तो हरी पंढरीस
 उभा असे ॥१॥ न लगे साधन मांडणें तत्त्वतां । नाम गीतीं गातां
 सोपा सर्वां ॥२॥ नर अथवा नारी न ह्याणे दुराचारी । दर्शनें उ-
 ज्जरी जडजीवां ॥३॥ पुंडलिका भाक देउनी सावकाश । पुरवितो
 सौरस अद्यापि वरी ॥४॥ एकाजनार्दनी चैतन्याचा गाभा । विट-
 वरी उभा भक्तांसाठीं ॥५॥

६७१. तुमचें नाम आठवितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥
 सुख अनुपम्य कल्प कोडी । युगा ऐशो एक घडी ॥२॥ निजध्यास
 जडतां नामीं । सुखें सुख दुणावे प्रेमीं ॥३॥ एकाजनार्दनी नाम ।
 श्रेष्ठ धामांचें हें धाम ॥४॥

६७२. अंकितपणें राहिल्ला उभा । विठ्ठल चैतन्याचा गाभा ।
 उजळली दिव्य प्रभा । अंगकांति साजिरी ॥१॥ पीतांबर माळ कंठीं ।
 केशर कस्तुरीची उटी । सुकुटा तळवटीं । मयूर पिच्छें शोभती ॥२॥
 सनकादिकांचें जें ध्यान । उभें विटे समचरण । भक्तांचें तें ठेवणें ।
 जाप्य गौरीशिवाचें ॥३॥ तो देवाधिदेव विठ्ठल । वाचे वदतां न
 लगे मोल । एकाजनार्दनी बोल । फुकाचें ते वैचितां ॥४॥

६७३. श्रीविठ्ठलाचें नाम मंगल । अमंगल उद्धरले ॥१॥ ऐसा
 याचा थोर महिमा । शिव उमा जाणती ॥२॥ एकाजनार्दनी नाम
 ब्रह्म । सोपें वर्म जपतां ॥३॥

६७४. सर्वकाल ज्यांचा नेम । वाचे श्रीविठ्ठलाचें नाम । हुजा
 नाही कांहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥ धन्य पुण्य तयासाचें ।
 नामस्मरण निल्य वाचे । त्री अक्षरी नाम वाचे । धन्य त्यांचें पुण्य तें
 ॥२॥ ऐसा साधे जया नेम । तया सोय राखे आत्माराम । एका-
 जनार्दनी परम । प्रिय तो देवाचा ॥३॥

६७५. त्राहित त्राहित त्राहित । विठ्ठल देव तो त्राहित ॥१॥

वेदवचनें निर्धोर । नाम तारक हें सार ॥२॥ तारक तारक श्रेष्ठ ।
पुराणीं हा बोभाट ॥३॥ म्हणे जनार्दनाचा एका । नाम तारक
हें देखा ॥४॥

६७६. नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग
जैसे ॥१॥ प्राकृत हे जन भुलले विषया । नामाविण वांयां
जाती देखा ॥२॥ नामें साधे मुक्ति नामें साधे भुक्ति । नामेंचि
विरक्ति होत आहे ॥३॥ नाम तेंचि जालें वर्ण रूपातीत । अनाम
सतत उभें असे ॥४॥ एकाजनार्दनीं पूर्ण नाम बोध । विठ्ठल-
नामीं छंद सदा असे ॥५॥

६७७. दीनाचिया काजा । धांवे त्रैकुटींचा राजा ॥१॥ तो
हा हरी विठेवरी । समकर धरुनी करी ॥२॥ भक्तां पुंडलिका
पाहे । उभाहनी दृढ बाहे ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । विठ्ठल-
नाम पतीतपावन ॥४॥

६७८. उभा चंद्रभागे सीरीं । कट धरुनियां करीं ॥१॥ रूप
सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥ तुळशी माळा शोभे
कटीं । अंगीं चंदनाची उटी ॥३॥ भक्त आनंदें गर्जती । विठ्ठल
विठ्ठल उच्चारिती ॥४॥ एकाजनार्दनीं ध्यान । शोभे सगुणनिर्गुण ५

६७९. कस्तुरीची उटी टिलक लल्लारीं । सांवळा जगजेठी
उभा विटे ॥१॥ नाम हें चांगलें रूप हें चांगलें । दृशान चांगलें
विठोवाचें ॥२॥ आला पंढरीसी पुंडलीकाचे भक्ती । दृशनें मुक्ती
पातकीयांसी ॥३॥ एकाजनार्दनीं आनंदाचा कंद । उभा तो
गोविंद विठेवरी ॥४॥

६८०. गोमटीं गोजिरीं पाडलें साजिरीं । कटीं मिरवलीं करें
दोन्ही ॥१॥ वामभागीं शोभे भीमकतनया । राहीं सत्यभामा या
जीवलगा ॥२॥ गरुड हनुमत जोडले ते करीं । उभे महाद्वारीं
भक्तजन ॥३॥ एकाजनार्दनीं आनंद भक्तांचा । जयजयकार साचा
विठ्ठलनामें ॥४॥

६८१. उभा विठेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी
सुंथी शोभे ॥१॥ विठोवा विठोवा नामाचा हा छंद । मन तें उद-

बोध जडो पाई ॥२॥ त्री अक्षर नाम जप हा परम । तो मंगळ-
धाम विठ्ठल माझा ॥३॥ एकाजनार्दनी विठ्ठल कानडा । देखिला
उघडा विटेवरी ॥४॥

६८२. कैचें आम्हां यातीकुळ । कैचें आझी धर्मशीळ ॥१॥
तुझे नामीं अनुसरलों । तिहीं लोकीं सरते झालों ॥२॥ कैची क्रिया
कैचें कर्म । कैचा वर्णाश्रम धर्म ॥३॥ एकाजनार्दनी यातीकुळ ।
अवघा व्यापक विठ्ठल ॥४॥

६८३. जन्मांतर सुखें घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवूं ॥१॥ नाहीं
ल्याचें आझा कोडें । विठ्ठल उभा मागें पुढें ॥२॥ कळिकाळाचें भय
तें किती । पाय यमधर्म वंदिती ॥३॥ एकाजनार्दनी सिद्धी ।
नामें तुटती उपाधी ॥४॥

६८४. श्रीगुरुसारखा बंध नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा
धनी विटेवरी ॥१॥ विटेवरी उभा आनंदें राहिला । वैष्णवांचा
मेळा शोभे तेथें ॥२॥ आनंद भीमातीरीं पुंडलिकापार्शीं । नाम
आनंदेसीं गाऊं गीतीं ॥३॥ एकाजनार्दनी कैवल्याचा धनी । तो
नंदाचे अंगणीं खेळे लीला ॥४॥

६८५. व्यापक विठ्ठल नाम तेव्हांचि होईल । जेव्हां तें
जाईल मीतूपण ॥१॥ आपुलें तें नाम जेव्हां वोळखील । व्यापक
साधेल विठ्ठल तेणें ॥२॥ आपुले वोळखी आपणचि सांपडे । सर्व-
तींही जोडे विठ्ठलनाम ॥३॥ नामाविण जन पशूच्या समान ।
एकाजनार्दनीं जाण नाम जप ॥४॥

६८६. सर्वांमाजी सार नाम विठोबाचें । सर्व साधनांचें घर
जें कां ॥१॥ सहा चार अठरा वर्णिताती कीर्ति । नामें मोक्षप्राप्ति
अर्धक्षणीं ॥२॥ शुक्रादिकीं नाम साधिलेंसे दृढ । प्रपंच काबाड निर-
सिलें ३ एकाजनार्दनीं जनीं ब्रह्मनाम । तेणें नेम धर्म सर्व होय ४

६८७. सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळि-
काळाचा ॥१॥ काळ तो पुढारी जोडितसे हात । मुखीं नाम गात
तयापुढें ॥२॥ म्हणोनी आदरें वाचें नाम ध्यावें । रात्रंदिवस ध्यावें
विठ्ठलासी ॥३॥ एकाजनार्दनीं जपतां नाम होटीं । पूर्वजां
वैकुंठीं पायवाट ॥४॥

६८८. नाम सुखीं सदा धन्य तो संसारी । वांयां हाव भरी
होळं नये ॥१॥ तारक तें नाम तारक तें नाम । तारक तें नाम
विठोबाचें ॥२॥ जडजीवां तारी दोपियां उद्धरी । एकाजनाईनीं
निर्घारीं तारक नाम ॥३॥

६८९. अगम्य तुझा खेळ । ब्रह्मादिकां तो अकळ । नेणवेचि
सबळ । वेदशास्त्रां ॥१॥ तो वसे पंढरपुरीं । कट धरिले दोनी करीं ।
पीतांबर साजिरी । सुंथी शोभे तयासी ॥२॥ तुळशी माळा शोभती
गळां । कांसे फसिला सोनसळा । पदक आणि वनमाळा । वैज-
यंती शोभती ॥३॥ वामभागीं ती रुक्मिणी । राही सत्यभामा
दोन्ही । पुढें पुंडलीक मुनी । तीर्थ तें चंद्रभागा ॥४॥ वेणुनाद
गोपाळपुर । पद्माळें तें परिकर । बिंदुतीर्थ सर्वेश्वर । सर्वो-
वतीं शोभताती ॥५॥ गरुड हनुमंत दोन्ही । शोभताती राउळां-
गणीं । विठ्ठलमूर्ति धणी । पाहताचि सुखावे ॥६॥ भक्त उभे सह-
परिवार । करती नामाचा गजर । एकाजनाईनीं परिकर । सेवा
तेथें करीतसे ॥७॥

६९०. उदार धीर निधी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥१॥ पतीत-
पावन सिद्धी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥२॥ सुखसागरनिधी । श्री-
विठ्ठल नाम आधीं ॥३॥ एकाजनाईनीं बुद्धि । श्रीविठ्ठल नाम आधीं ४

६९१. शंख चक्र पद्म विराजित करीं । बाप तो श्रीहरी उभा
विटे ॥१॥ रुक्मिणी सत्यभामा शोभतसे राही । गरुड हनुमंत उभे
दोघे दों ठाई ॥२॥ एकाजनाईनीं सर्वांचें सार । विठ्ठल विठ्ठल वाचे
जपा निर्घीर ॥३॥

६९२. जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागे
॥१॥ ऐसा उदार पंढरीराणा । पुरवीं खुणा मनींच्या ॥२॥ एक
वेळ दृशनें । तुटतीं बंधनें निश्चयें ॥३॥ एकाजनाईनीं एक्याभावे ।
कायावाचा मनें गावें ॥४॥

६९३. सकळ सुरां सुकुटमणी । जो कां त्रैलोक्याचा धनी ।
भक्तां अभयदानी । उदारपणें ठाकला ॥१॥ आठवावा वेळोवेळां ।
भय नाही कळिकाळा । लागलासे चाळा । न फिरोचि माघारीं २

मागां बहुतां अनुभव । तारियेले पापीं सर्व । एकाजनादनीं स्वय-
मेव । पंढरीराव पुरवीत ॥३॥

६९४. न धरी लौकिकाची लाज । तेणें सहज नाम गावें ॥१॥
अनायासें देव हातां । साधन सर्वथा दुजें नाहीं ॥२॥ साधन
ते खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावें ॥३॥ एकाजनादनीं सोपा ।
विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥

६९५. बोल बोलतां वाचे । नाम आठवी विठ्ठलाचें ॥१॥ व्यर्थ
बोलणें चावटी । नामावांचुनीं नको होटीं ॥२॥ नाम हें परमामृत ।
नाम पावन तिन्ही लोक ॥३॥ नाम सोपें भूमंडळीं । महापापां
होय होळी ॥४॥ एकाजनादनीं शरण । नाम पतितपावन ॥५॥

६९६. चांडाळादि ब्राह्मण सर्व नारीनर । सर्वांसी आधार नाम
सत्य ॥१॥ नामाविण गती नसेचि आणिक । वैकुंठनायक सुलभ
देखा ॥२॥ नाम विठोबाचें ध्यावें निशिदिनीं । चौऱ्यांर्चांची खाणी
तेव्हां चुके ॥३॥ एकाजनादनीं पूर्णता येकपर्णी । नाम ध्या निशि-
दिनीं सर्वकाळ ॥४॥

६९७. विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळो-
वेळां ॥१॥ विठ्ठल विसांवा सोडवण जीवां । ह्यणोनि त्याच्या गांवा
जावें आधीं ॥२॥ विठ्ठलावांचूनि सोयरा जिवलग । विठ्ठलचि मार्ग
जपा आधीं ॥३॥ एकाजनादनीं विठ्ठलावांचोनी । दुजा नेणे स्वप्नीं
संग कांहीं ॥४॥

६९८. त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठल ॥१॥
तया गावें वेळोवेळां । आणीक चाळा विसरुनी ॥२॥ संसाराचें
नुरे कोड । पुरे चाड अंतरींचीं ॥३॥ एकाजनादनीं शरण ।
देव स्वयें तिष्ठे आपण ॥४॥

६९९. करावें पूजन मुखीं नाम स्मरण । अनुदिनीं ध्यान संत-
सेवा ॥१॥ आणिक न लगे यातायाती कांहीं । वाचे विठावांई
वदे करे ॥२॥ एकाजनादनीं संतांचे सांगात । त्याचे वचनें
मात कळीं येत ॥३॥

७००. बरें वां वाईट नाम कोणी धोका । तो होय सखा विठो-

वाचा ॥१॥ कोणत्या सहवासें जाय पंढरीसी । मुक्ति झाडाप्राचीं
तिष्ठे सदा ॥२॥ विनोदें सहज एके कीर्तन । तथा नाही पतन
जन्मोजन्मी ॥३॥ एकाजनार्दनीं ऐशी माझी भाष । धरावा विश्वास
विठ्ठलनामीं ॥४॥

७०१. धरा अंतरीं शुद्ध निष्ठा । पहा श्रेष्ठा विठ्ठला ॥१॥ वाचे
उंचारितां सहज । अधोक्षज तोषतो ॥२॥ सहज अमृत पडतां
मुखां । होय शेखीं अमरतो ॥३॥ नामामृत घेतां वाचे ।
कोटी जन्मांचें सार्थक ॥४॥ एका शरण जनार्दनीं । घेत नामा-
मृत संजीवनी ॥५॥

७०२. विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरूप त्याचें ठसावें ॥१॥
हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळाचें ॥२॥ रूप दे-
खतां आनंद । जन्म कंद तुटे तें ॥३॥ एकाजनार्दनीं मन ।
जडोन ठेलें चरणीं ॥४॥

७०३. ऐका ऐका वचन माझें । तुझी वदा विठ्ठल वाचे ॥१॥
नामापरतें साधन नाही । वेदशाखें देती ग्वाही ॥२॥ चार वेद सहा
शाख । अवघा नामाचा पसर ॥३॥ अठरा पुराणांचे पोटीं । नामें-
विण नाही गोष्टी ॥४॥ नामें तारिले पातकी । मुक्त झाले इहलोकीं
॥५॥ अजामेळ तारिला । वाला कोळी ऋषी केला ॥६॥ गणिका
नेली निजपदा । रामनाम वदे एकदा ॥७॥ ऐसी नामाची ती
थोरी । पूतना तारिली निर्धारीं ॥८॥ आवडीनें नाम गाय । एका-
जनार्दनीं वंदी पाय ॥९॥

७०४. अवघे दैवतां नका पाहूं । आदरें आवडी विठ्ठल गाऊं
॥१॥ अवघे पोटाचे भिकारी । हिंडविती दारोदारी ॥२॥ अवघें
तें वांयां जाय । काय धरुनि त्याचे पाय ॥३॥ आपुल्या पोटा जें
रडतें । आणिकतें काय देतें ॥४॥ मागून खाती जना । काय पुर-
विती वासना ॥५॥ ऐसियासी देव ह्मणणें । सदा आझां लाजिर-
वाणें ॥६॥ आम्ही आणिकां शरण जातां । लाज लागेल सर्वथा ७
ऐसें नका येऊं देऊं मना । शरण एकाजनार्दना ॥८॥

७०५. आठवीं गोविंद वेळोवेळां वाचे । तेंणें या देहाचें सा-

र्थक होय ॥१॥ विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा । काया मनें
वाचा छंद त्याचा ॥२॥ त्याविण आणिक दैवत पै नाही । आणिके
प्रवाहीं गुंतूं नको ॥३॥ सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती । एकाजना-
दर्दीं भ्रांती काढी काढी ॥४॥

७०६. काढी काढी भ्रांती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको
तुज ॥१॥ सर्वभावे शरण विठ्ठलासी जाई । ठाईचाचि ठाई निवारील
॥२॥ देह गेह माझे ह्मणणे हें दुजे । सर्व विठ्ठलराजीं समर्पी तूं
॥३॥ एकाजनार्दनीं करी आठवण । चितीं तूं पावन परब्रह्म ॥४॥

७०७. जप तप मंत्र न लगे साधन । वाचे नारायण इतुका
जप ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । जप जनार्दन एकविध ॥२॥
एकाजनार्दनीं नको आणिक बोल । वाचेसी विठ्ठल जपे आधीं ॥३॥

७०८. दृढभाव हृदयीं धरा । वाचे स्मरा विठ्ठल ॥१॥ मग
तुझां काय उणे । होय पेणें वैकुण्ठ ॥२॥ धरा सत्समागम आवडीं ।
कीर्तन परवडीं नाचावे ॥३॥ एकाजनार्दनीं श्रोते । एका-
त्मते पावाल ॥४॥

७०९. बहुतांचीं मतांतरे तीं टाकुनी । विठ्ठलचरणीं लुडी दे
कां ॥१॥ नव्हे तुज बाधा काळाची आपदा । ध्याईं तूं गोविंदा प्रेम-
भरीत ॥२॥ जनार्दनाचा एका लाहून चरणीं । बोलतसे वाणी
करुणाभरीत ॥३॥

७१०. धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठल-
नामें ॥१॥ प्रपंच परमार्थ धरुनियां हाव । गाती विठ्ठल देव आवडीनें
॥२॥ तरती तरले हाचि भरंवसा । एकाजनार्दनीं ठसा विठ्ठलनाम ३

७११. जाणत्यां, नेणत्यां हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप
सुखें करा ॥१॥ न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरुपीं
मन निमग्न राहो ॥२॥ भलतिया परी विठ्ठलासी गाथे । सुखा उणे
काय तुजला वाहि ॥३॥ जन्ममरण तुटे आधिज्याधि । विठ्ठल-
नामें सिद्धि पायां लागे ॥४॥ एकाजनार्दनीं जपतां विठ्ठल । न लगे
तया मोल धन काहीं ॥५॥

७१२. स्थिर करुनियां मन । वाचे गावा जनार्दन । तुयतीं

बंधनें । यमयातनेचीं ॥१॥ ऐशी विठ्ठल माउली । वाचे स्मरा वेळो-
वेळीं । कळिकाळाची चाली । होऊं नेदी सर्वथा ॥२॥ कोपलीया
काळ । येथें न चले त्याचें बळ । वाउगा पाल्हाळ । सांडा सांडा
परता ॥३॥ धरा विश्वास दृढ मनीं । लक्ष त्यावाचें चरणीं । शरण
एकाजनार्दनीं । नुपेक्षी तो सर्वथा ॥४॥

७१३. जग तारिलें कीर्तनीं । श्रीविठ्ठल नामवाणी ॥१॥ ऐसा
मंत्र त्रीभक्षरीं । विठ्ठल विठ्ठल निर्धारीं ॥२॥ एकाजनार्दनीं । विठ्ठल
पाहे ध्यानीं मनीं ॥३॥

७१४. लाहो करा लाहो करा । वाचे स्मरा विठ्ठल ॥१॥
जुटेल बंधन उपाधी । बाधों न शके आधींब्याधी ॥२॥ न लगे
खटपट पसारा । वाचे विठ्ठल उच्चार ॥३॥ एकाजनार्दनीं सोपें ।
विठ्ठल ह्मणतां नुरती पापें ॥४॥

७१५. एकविध भावें हरी । वाचे उच्चारिं सर्वदा ॥१॥ सर्व
साधनांचें सार । विठ्ठल मंत्राचा उच्चार ॥२॥ असो सदां हेंचि
ध्यान । विठ्ठलनामाचें चिंतन ॥३॥ एकाजनार्दनीं जपा । विठ्ठल
विठ्ठल मंत्र सोपा ॥४॥

७१६. एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढें
उभे ॥१॥ आवडीनें घालीं तया लोटांगण । संतांचि चरण बंदीं
माथां ॥२॥ पंढरीची वारी संतांचा सांगात । पुरती सर्व हेत
निश्चयेंसी ॥३॥ एकाजनार्दनीं धरुनी विश्वास । संतांचा दास
होय आधीं ॥४॥

७१७. बैसोनी एकांतीं । सदा ध्यावी विठ्ठलमूर्ति ॥१॥ तेंपे
जुके रे बंधन । आन न करीं साधन ॥२॥ हेंचि वेदशास्त्रांचें
सार । आगमनिगमांचा पसर ॥३॥ एकाजनार्दनीं रूप । पाहतां
अमूप उद्धार ॥४॥

७१८. विठ्ठल ह्मणतां विठ्ठलचि होसी । संदेह येविशीं धरूं
नको ॥१॥ सागरीं उठती नाना पै तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल
एक ॥२॥ तैसें मन करीं द्वैत न धरीं । सर्व चराचरीं विठ्ठल एक
॥३॥ एकाजनार्दनीं विठ्ठलावांचुनी । दुजा नेणों को णी स्वप्नीं आम्हीं ४

७१९. उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंताजन्मांचे दोष
जाती ॥१॥ न करी आळस आलिया संसारी । वदा निरंतरी विठ्ठल-
नाम ॥२॥ साधेल साधन तुटती बंधने । विठ्ठलनाम जाण जप करी
॥३॥ एकाजनार्दनी आसनी शयनी । विठ्ठल निशिदिनी जप करी ४

७२०. अखंडीस वाचे । विठ्ठल विठ्ठल वदा साचें ॥१॥ तेणें
चुकती बंधने । कर्माकर्मी नाही पतन ॥२॥ सदा विठ्ठल ध्यानी-
मनी । तोचि पुण्यपावन जनी ॥३॥ जननी पवित्र तयाची हाव ।
एकाजनार्दनी धन्य सुख ॥४॥

७२१. सांडीं परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरूपी गोडी ॥१॥
व्यर्थ टवाळाचे वोल । बोलूं नका झणा विठ्ठल ॥२॥ विठ्ठल विठ्ठल
नेटका । भावें म्हणतां ब्रह्म फुका ॥३॥ एकाजनार्दनी साचें । विठ्ठल
विठ्ठल म्हणतां वाचे ॥४॥

७२२. अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं । वाचे विठ्ठलरखुमाई
झणें सुखें ॥१॥ जन्ममरणाच्या तुटतील खेपा । सोपा होय वापा
मार्ग तुज ॥२॥ बहुत मार्ग बहुत साधन । परी वाचा जाण
सीण दुर्गम तें ॥३॥ एकाजनार्दनी कष्ट ना सायास । झणा वाचे
विठ्ठलास जीवेंभावे ॥४॥

७२३. ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग वोळखितां
कळे रूप ॥१॥ नामाचें जें मूल रूपाचें रूपस । पंढरीनिवास हृदयीं
धरी ॥२॥ प्रपंचीं परमार्थी तारक हें नाम । ब्रह्मानंद प्रेम सर्व वसे
॥३॥ सच्चिदानंद खूण एकाजनार्दन । स्वयं ब्रह्म जाण नाम असे ४

७२४. गायन तें सोपें गाऊं । वाचे ध्याऊं विठ्ठल ॥१॥
तेणें सर्व होय सिद्धी । तुटे उपाधि जन्मजरा ॥२॥ साधनांचा
न करूं श्रम । गाऊं नाम आवडी ॥३॥ शुकादिक रंगले रंगीं ।
स्वाची मार्गी आझी जाऊं ॥४॥ एकाजनार्दनी धणीदरी ।
उच्चारूं हरी संतसंगें ॥५॥

श्रीरामनाममहिमा.

७२५. श्रीरामनामैं तारिले पाषाण । नामाचें महिमान कोण जाणे ॥१॥ उफरटे नामैं तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामैं ॥२॥ अजामेळा गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामैं ॥३॥ एकाजनादैंनीं रामनाम जप । पवित्र तें देख रामनाम ॥४॥

७२६. रामनाम पावन । यापरतें थोर कोण ॥१॥ जड शिळा ते सामरीं । नामैं तरल्या निर्धारीं ॥२॥ राम जप सदा । नोहे काळाची ती बाधा ॥३॥ नाम घेतां निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

७२७. रामनामैं तारिले । पशु पक्षी उद्धरिले ॥१॥ ऐसा रामनाम बोध । घेईं कोरे तूं शुद्ध ॥२॥ तारिले तारिले । रामनामैं उद्धरिले ॥३॥ शुकादिक योगी झाले । रामनामैं तें रंगले ॥४॥ ब्रह्मज्ञानी महा मुनी । रामनाम जपती वाणी ॥५॥ एकाजनादैंनीं राम । मना करीं तूं विश्राम ॥६॥

७२८. राम राम ध्वनी जयाचे मुख्वासी । धन्य पुण्यराशी पावन झाला ॥१॥ सदोदित नाम जपे श्रीरामाचें । अनंताजन्मांचे दोष जाती ॥२॥ राम राम वदे सदा सर्वकाळ । काळाचा तो काळ रामनामैं ॥३॥ राम वदे ध्यानीं राम वदे मनीं । एकाजनादैंनीं राम वदे ॥४॥

७२९. सदोदित गाय श्रीराम गुण । धन्य तो पावन नरदेहीं । नरदेहीं आलीया रामनाम गावें । तरीच जन्मा याचें गुरुपुत्रा ॥२॥ नरदेह उत्तम लागलासे हातीं । रामनामैं विश्रंती देहीं याची ॥३॥ कन्यापुत्र माझे न करी सायास । रामनामैं उदास वृत्ती करी ॥४॥ वृत्ती करी सदा समाधान । रामनाम चिंतन निशिदिनीं ॥५॥ निशिदिनीं ध्यान एकाजनादैंनीं । कायावाचा मनीं रामनाम ॥६॥

७३०. नामाच्या उच्चारे प्रवहाद तारिला । अजामेळ गणिकेचा उच्चार केला ॥१॥ तें नाम सोंपें श्रीरामाचें । निरंतर चाचे जप करी ॥२॥ करी सर्व भावें रामनाम शोभाट । कलिकाळाचे

थाट पुढें पळती ३ पळतील पातकें नाम उच्चारितां । एकाजनार्दनीं म्हणतां रामराम ॥४॥

७३१. रामनाम जपे शिव तो स्मशानीं । वाल्मिक तो मुनी नाम जपे ॥१॥ गणिका तारिली रामनाम घेतां । पातकी तवत्तां उद्धरिले ॥२॥ रामनाम मुख शिव जाणे तत्त्वतां । येरांसी महत्त्व न कळे नाम ॥३॥ साधनांचें सार नाम मुखीं गातां । रामराम ह्मणतां कार्यसिद्धी ॥४॥ एकाजनार्दनीं रामनाम जप । वैकुंठींचा सोपा मार्ग तुझां ॥५॥

७३२. वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दड तुटती ॥१॥ तारिले वानर वनचरें रामें । गोपिका त्या कामें मुक्त केल्या ॥२॥ गोपाळ संवगडे नामेंचि तारिले । जडजीव उद्धरिले कलियुगीं ॥३॥ एकाजनार्दनीं सांगावें तें किती । रामनामें मती न लगे याची ॥४॥

७३३. कृतांताचे मार्थां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं ॥१॥ उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥ एकाजनार्दनीं न करीं आळस । चौऱ्यांशींचा लेश नको भोगूं ३

७३४. सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषां होळी नाममंत्रें ॥१॥ सोपाचि मंत्र नाहीं अवघड । तें जपा उघड रामनाम ॥२॥ यातीहीन असो भलते नारीनर । वाचे जो उच्चारि रामनाम ३ एकाजनार्दनीं एकपणें शरण । वाचे नारायण जप करा ॥४॥

७३५. रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जना ॥१॥ नारी अथवा नर हो कां दुराचारी । वाचे ह्मणतां हरी सर्वें मुक्त ॥२॥ सायास तो नाहीं अनायासें काम । वाचे रामनाम सदा गावें ॥३॥ एकाजनार्दनीं धरा हेतु मनीं । श्रीराम वदनीं उच्चारवा ॥४॥

७३६. नाशिवंत सर्व एक नाम साचें । ह्मणोनी वदा वाचे श्रीराम ॥१॥ शरीर नासे संपत्ती नासे । नाम न नासे श्रीरामाचें ॥२॥ आकार नासे निराकार नासे । नाम न नासे श्रीरामाचें ॥३॥ स्थूल नासे सूक्ष्म ज्ञासे । नाम न नासे श्रीरामाचें ॥४॥ जें न नासे तें नाम वाचे । एकाजनार्दनीं साचें जप करी ॥५॥

७३७. नाही सायासाचें काम । वाचे वदा रामनाम ॥१॥ व्हु
कर्मा सोडवण । वाचेसी न घडे मौन ॥२॥ राम चिंता ध्यानीं
मनीं । कळिकाळ वाहे पाणी ॥३॥ एकाजनादर्नीं राम । वाचे
उच्चारा निष्काम ॥४॥

७३८. सकळ तपांचें तें तप । सोपा राम मंत्र जप ॥१॥ नाही
साधनाचें कोडें । राम ह्मणा वाडेंकोडें ॥२॥ न लगे जप तप अ-
नुष्ठान । रामनाम सर्थ साधन ॥३॥ एकाजनादर्नीं ह्मणतां राम ।
नासे संसार भवभ्रम ॥४॥

७३९. जागृतीं स्वर्गीं सुपुत्रीमाझारी । जपें नाम श्रीहरी
सर्वकाळ ॥१॥ साधन आणीक न लगे सकळ । रामनाम निखळ
जपें आधीं ॥२॥ पापाचे पर्वत छेदी नाम वज्र । हाचि पै
निर्धार ऋषीश्वरीं ॥३॥ एकाजनादर्नीं नाम निजधीर । पावन
साचार रामनाम ॥४॥

७४०. पापपुण्य दोन्हीं समानची गांठी । नाम जपा होंदीं
श्रीरामाचें ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । नाम तें पावन श्री-
रामाचें ॥२॥ भोग रोग नासे कल्पना दूर देशे । श्रीराम मुखीं
वसे प्राणीयांसी ॥३॥ एकाजनादर्नीं नामींच विश्वास । ठेवितां
निश्चयास दोष भंगे ॥४॥

७४१. उत्तम अधम येथें नाही काम । जपें तूं श्रीराम सर्व-
काळ ॥१॥ मंत्रतंत्र कांहीं योगाची धारणा । न लगे नामस्मरणा
वांचूनियां ॥२॥ योग याग तप वाजगा बोभाट । अष्टांग नेटपाट
न लगे कांहीं ॥३॥ एकाजनादर्नीं गावें मुखीं नाम । तेंणें
वारे काम क्रोध सर्व ॥४॥

७४२. कार्याक वाचीक मानसीक । सदा वसे राम एक ॥१॥
तो नर अथवा नारी । हो कां पतीत दुराचारी ॥२॥ सदा वसे राम
ध्यानीं । आणीक कांहीं नाही मनीं ॥३॥ एकाजनादर्नीं मनीं ।
राम पाहे मनीं ध्यानीं ॥४॥

७४३. रामकृष्ण हरि । निल्य वदे जो वैखरी ॥१॥ तयापार्शीं
सुरे पाप । नासे त्रिविध हा ताप ॥२॥ नाम तेंचि परब्रह्म ।

जप यज्ञ तो परम ॥३॥ एकाजनार्दनी जपा । रामकृष्ण मंत्र सोपा ॥४॥

७४४. रामनामं गणिका नेली वैकुंठासी । कलीमाजी जनांसी तारक हेंचि ॥१॥ ह्यणोनी आळस न करा वाचे । उच्चारण नामाचें करा वेगीं ॥२॥ न लगे मान धन सोपें हें साधन । तुटतें मृतन जन्मोजन्म ॥३॥ एकाजनार्दनी न करा आळस । रामनाम सौरस घ्यावें वाचे ॥४॥

७४५. नको नको आळस करूं । वाचे श्रीराम उच्चारूं । तेंपें सुफळ संसारुं । होय जना जाणजे ॥१॥ कांरे न करसी उच्चार । किती सांगूं तुज विचार । न धरसी निर्धार । मनामाजी पामरा ॥२॥ जासी भलतीया वाटा । पडसी दरीं आणि दरकुटा । नामा-वांचुनी सुटका । एकाजनार्दनी नोहोचि ॥३॥

७४६. श्रीरामनामं तुटती यातना । म्हणोनी रामराणा दड धरा ॥१॥ यमाची यातना तुटेल निर्धारें । चुकतील फेरे चौऱ्यां-शींचे ॥२॥ जन्ममरणाचा तुटेल तो बाध । ठसावतां बोध रामनाम ॥३॥ एकाजनार्दनी नामापरतें थोर । नाहीं नाहीं निर्धार केला व्यासें ॥४॥

७४७. नाम पावन श्रीरामाचें । घेतां वाचे शुभचि ॥१॥ नाहीं तेंथें गोंवागुंती । नामेंचि चढती वैकुंठी ॥२॥ भ्रमलि-यासी उद्धार । नाम सोपें जपतां सार ॥३॥ दोचि अक्षरांचें काम । वाचे म्हणा रामनाम ॥४॥ नाम आवडीनें घोका । म्हणे जनार्दनी एका ॥५॥

७४८. अहर्निशीं ध्यान शंकर धरी ज्याचें । तो श्रीराम वाचे कांरे नाठविसी ॥१॥ रामराम म्हणतां तुटेल बंधन । होईल खंडन कर्माकर्मी ॥२॥ रामनामं गणिका नेली मोक्षपदा । तुटती आपदा गर्भवास ॥३॥ रामनाम जप निख ती समाधी । एका-जनार्दनी उपाधि तुटोनी गेली ॥४॥

७४९. ध्यारे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥ अकार उकार सकार तिचा पाया । उभारिलें त्रिगुण

तनयां ॥२॥ हरिहर कावड घेतां खांदीं । तुटे जन्ममरण व्याधी
॥३॥ घेजनि कावडी नाचे एका । एकाजनार्दनीं आवडी देखा ॥४॥

७५०. जयजय रामचंद्रा जयजय रामचंद्रा । हरहरि जपे
त्याचे हृदयीं मुद्रा ॥१॥ सोपा जप अखंड वाचेसी वदतां ।
कामक्रोध लोभ मळे अहं ममता ॥२॥ कासया जप तप अनु-
ष्ठान वाउगा श्रम । नका शुंलूं संसारा वाचे म्हणा रामनाम
॥३॥ वाउगी उपाधी सांडोनी भजा श्रीरामा । एकाजनार्दनीं
वाचे वदा आत्मरामा ॥४॥

७५१. तरले तरती हा निर्धार । नामधि सार घेतां वाचे
॥१॥ तें हें श्रीराम नाम वाचा । शंकराचा विश्राम ॥२॥ उणें
पुरें नको काहीं । वायां प्रवाहीं पडूं नको ॥३॥ एकाजनार्दनीं नामं ।
पूर्ण चैतन्य निष्काम ॥४॥

७५२. श्रीराम नाम पावन क्षिती । नामें दोषां होय शांती ।
नामैचि उद्धरती । महां पातकी चांडाळ ॥१॥ नाम पावन
पावन । शंभु राजा जपे जाण । इतरां ती खूण । न कळेचि
कल्पातीं ॥२॥ नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । त्याची कीर्ति जो घोकी ।
जाय सत्य लोकीं । नाम घेतां प्राणी तो ॥३॥ एकाजनार्दनीं
नाम । पाववितें निजधाम । स्त्रियादी अत्यजां सम । सारि-
खेंचि सर्वांसी ॥४॥

७५३. संकल्पें विकल्पें रामनाम घेतां । कोटिकुळें तत्त्वतां
उद्धरती ॥१॥ अमृत सहजी थेंब मुखीं पडे । मृत्यूचें सांकडें
जुके जेवीं ॥२॥ तैशी परी होय रामनामें स्थिती । समाधी बि-
श्रांती घर रिघे ॥३॥ एकाजनार्दनीं रामनाम सार । न लगे
विचार जुजा येथें ॥४॥

७५४. श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी
जन्मांचीं ॥१॥ जयजय राम जयजय राम । तुमचें नाम गाथे
शंकर उमा ॥२॥ नाम थोर तिहीं लोकीं साचे । उफराटें वदतां
पातक नासलें बाल्याचें ॥३॥ एकाजनार्दनीं नाम साराचें सार ।
नाम स्मरणें तुटे भवबंध वेरझार ॥४॥

७५५. संसार तो गज । राम पंचानन सहज ॥१॥ शब्द ऐकतां
तांतडी । गज जैसा प्राण सोडी ॥२॥ धाकें पळे महाभूत ।
राम ह्मणे नित्यानित्य ॥३॥ न लगे जप माळ । राम वदे
सर्व काळ ॥४॥ एकाजनार्दनीं राम । अखंड जपे हृदयधाम ॥५॥

७५६. भवभय नाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख
जाणतसे ॥१॥ योगयाग नको आणिक साधनें । नामापरतें पेणें
आणिक नाही ॥२॥ कलीमाजी श्रेष्ठ रामनाम निज । यापरतें
बीज आणिक नाही ॥३॥ एकाजनार्दनीं नाम तारक थोर । तुटे
वेरझार रामनामें ॥४॥

७५७. सुख रामनामें अपार । शंकर जाणे तो विचार ॥१॥
गणिका जाणे रामनाम । गजेंद्र उद्धरिला राम ॥२॥ शिळा मुक्त
केली । रामनामें पदा गेली ॥३॥ तारिले वानर । रामनामें ते
साचार ॥४॥ रामनामें ऐसी ख्याती । एकाजनार्दनीं प्रीति ॥५॥

७५८. रामनामाची धन्य ख्याती । पापी तरले पुढें तरती १
तरला कोळी अजामेळ । गणिका आणि ते सकळ ॥२॥ नामें पा-
वन स्त्रियादि याती । नामें सर्वां एकचि मुक्ति ॥३॥ एकाजनार्दनीं
शरण । नामें तिहीं लोकीं पावन ॥४॥

७५९. चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि
प्रतापें तरली भवसागर शीळा ॥१॥ जयजय रामरामा शामा
भवभंजन नावें । तुझे रूप ध्यातां उमाशिव निवे ॥२॥
रामनामें कळिकाळ कांपती सदा । रामनामें गणिका नेली
निजपदा ॥३॥ रामनामें उद्धरले सुर नर वानर । एका-
जनार्दनीं सदा समाधि स्थिर ॥४॥

७६०. जयजयराम नाम दो अक्षरी । सहस्र नामावरी ब्रीद
गाजे ॥१॥ उफराटे अक्षरीं वाल्मिक वैखरी । सहस्र नामावरी उ-
च्चारिलें ॥२॥ पुंसा पढावित्तां नाम दो अक्षरी । सहस्र नामावरी
सिद्ध झालें ॥३॥ अहं महिषासुर भेदिला जिव्हारी । नामें दो
अक्षरीं निर्दाळिला ॥४॥ सद्गुरु नारदें उफराटें केलें । बो-
धिलें लाधलें वाल्मिकासी ॥५॥ एकाजनार्दनीं रामनाम घोष ।
त्रैलोक्यांचे दोष सरते जाले ॥६॥

७६१. गणिका नेली भोक्षपदा । रामनाम वदे एकदा ॥१॥
धन्य नामाचा महिमा । वदतां शेषा उपरमा ॥२॥ ध्यानीं ध्यातो
शुद्धपाणी । रामनाम निशिदिनीं ॥३॥ रामनाम तें दोन अक्षर ।
एकाजनार्दनीं निर्धार ॥४॥

७६२. रामनामाचेनि बळें । ब्रह्म सर्वत्रैक मिले ॥१॥ राम-
नामाची ही ख्याती । कर्माकर्माचीं निवृत्ति ॥२॥ कृष्ण विष्णु
हरी गोविंद । म्हणतां प्रगटे परमानंद ॥३॥ जों जों उच्चारी
नाम । तों तों प्रगटे मेघःशाम ॥४॥ व्रत तप यज्ञ
दान । रामनामासी साधन ॥५॥ एकाजनार्दनीं कीर्ति । सहज
चैतन्य विश्रांति ॥६॥

७६३. अखंड वाचे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥
रामनाम वदतां वाचे । ब्रह्मसुख तेथें नाचे ॥२॥ राम-
नाम वाजे टाळी । महा दोषां होय होळी ॥३॥ दो अक्षरां-
साठीं । ब्रह्मा लागे पाठोपाठीं ॥४॥ एकाजनार्दनीं नाम । सहज
चैतन्य निष्काम ॥५॥

७६४. हृदयीं सदा नाम जपे राम । तया बाधी ना क्रोध काम
॥१॥ हें तों आलें अनुभवा । जीवां सर्वां कलियुगीं ॥२॥ अजा-
मेळादि पापराशी । नामें नेले वैकुंठासी ॥३॥ गणिका तारि-
लीसे देखा । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥

७६५. कलीमाजी सोपें घेतां रामनाम । नाहीं कांहीं श्रम जप-
तप ॥१॥ न लगे साधन पंचाम्नी धूम्रपान । नामेंचि पावन युगा-
युगीं ॥२॥ योगयाग यज्ञ न लगे वेरझारा । नाममंत्र पुरा जप आधीं
३ एकाजनार्दनीं निश्चयो नांवाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ४

७६६. रामनामाच्या प्रतापें । जळती असंख्यात पापें ॥१॥ महा
दोषांची दोष खाणी । नामें तारिली कुंटनी ॥२॥ नामें तरला
अजामेल । नष्ट गणिका असंगळ ॥३॥ एकाजनार्दनीं नाम । संगळ
संगळ तें विश्राम ॥४॥

७६७. शिवाचे हृदयीं नांदसी श्रीरामा । काय वर्णुं महिमान
कळे आगमा निगमां ॥१॥ वेदशास्त्रें मौनावलीं पुराणें भांवावलीं ॥

श्रुति झणती नेति नेति शब्दें खुंटली ॥२॥ वाच्य वाचक जगन्नाथ स्वयें शिवाचा आत्माराम । एकाजनार्दनीं सुख तयासी गातां निष्काम ३

७६८. योगियांचा मुकुट म्हणती धूर्जटी । तोही रामनाम कंठी जपताहे ॥१॥ स्मशानीं तो राहे रामनाम गाये । भोंवते उभे पाहे ऋषी सर्व ॥२॥ सदा समाधिस्थ रामनामें रंगला । वाचे सदा चाळा रामराम ॥३॥ एकाजनार्दनीं श्रीरामावांचुनी । हुजा छंद मनीं नाहीं त्याचे ॥४॥

७६९. श्रीराम श्रीराम सदा ज्याचे वाचा । त्या प्राणियासी साचा दडवत ॥१॥ घेईन पायवणी वंदीन मस्तकीं । देईन हस्तकीं क्षेम त्यासी ॥२॥ तयाचा भार वाहे अंकितपणें । नोहेची उत्तीर्ण जन्मोजन्मीं ॥३॥ एकाजनार्दनीं श्रीराम वाचे । वदतां पातक नासे कोटी जन्मांचें ॥४॥

७७०. नारद ब्रम्हचारी । रामनामें नाचे निर्धारीं ॥१॥ ब्रह्म-वीणा घेउनी खांदीं । रामनाम मुखीं समाधिस्थ ॥२॥ एकाजनार्दनीं नाम । श्रीरामें पाविजे निजधाम ॥३॥

७७१. राम सर्वांघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला ॥१॥ रीस आणि वान्नर राक्षसहि पहाती । सर्वां एकची मुक्ति रामसंगें ॥२॥ वैर अथवा सख्य वाचे वदे नाम । मुक्ति आह्मां राम स्वयें देतो ॥३॥ एकाजनार्दनीं वदतां निष्काम । स्वर्ग-सुख देत राजाराम ॥४॥

७७२. राम हें माझे जीवींचें जीवन । पहातां मन हें जालें उन्मन ॥१॥ साधन कांहीं नेणें मी अबला । शाम हें बीजु बैस-लेंसे डोळ्यां ॥२॥ लोपल्या चंद्रसूर्याच्या कळा । तो राम माझा जी-वींचा निव्हाळा ॥३॥ प्रकाश हा दाटला दाही दिशा । पुढें वो मार्ग न दिसे आकाशा ॥४॥ खुंटली गति श्वासा वो उश्वासा । तो राम माझा भेटेल वो कैसा ॥५॥ यासी हो साच परिसा हो कारण । शरण एकाजनार्दन तेणें तेंचि साधन ॥६॥

७७३. देवाचें हें गूज सकळ मंत्रमय । जें कां निजध्येय शंकराचें ॥१॥ तें हें रामनाम सेवितां सर्वभावें । रामरूप व्हावें निश्च-

येसी ॥२॥ नष्ट अजामेळाचें पातितत्व गेलें । दिव्यरूप जालें
वाल्मिक्याचें ॥३॥ शरीर संपत्ती बळें अपूर्ण, सकळ । जाला द्वार-
पाळ एकाजनार्दनी ॥४॥

७७४. गाणें बाणें मूर्तिकडे । राम अध उर्ध्व मार्गें पुढें ॥१॥
सुखीं उच्चारितां नाम । जिव्हेभाजी वसे राम ॥२॥ श्रुति मृदंग
टाळ घोळ । ते नाद राम सकळ ॥३॥ एकाजनार्दनीं नित्य गात । श्रोता
वक्ता जनार्दन तेथें ॥४॥

७७५. रामनामीं भाव न धरती कोणी । नाना मंत्र तल घेती
जनीं । सकुडी कुंटणी वैकुंठासी नेली । अवचटें राम वदली ॥१॥
रामनाम न मानिती जनीं । सैर समाधि हरिकीर्तनीं ॥२॥ वारितां
नाम प्रन्हाद स्मरे । त्याचे चुकविले नाना घात । कोरडीये काष्टीं
नर-मृग जाला । भक्तां साह्य जगन्नाथ ॥२॥ अभिलाषें नाम अजा-
मेळ स्मरे । तो सोडिला यमकिंकरिं । मागील किल्मिष निःशेष
जाळिलें । ऐशी नामाचीही थोरी ॥३॥ उफारटे अक्षरीं राम
नारदमुनी । वाल्मिक्यासी उपदेशी । नष्ट बाटपाड पुनीत जाला ।
या महा कवि ह्यणवित्ती त्यासी ॥४॥ रामनाम कीर्तनीं कैस सुख
आहे । हें शिवची जाणे साचें । दोचि अक्षरीं काशी मुक्त केली ।
तारक ब्रह्म हें त्याचें ॥५॥ लाजेच्या संकटीं द्रौपदी नाम स्मरे ।
देवो वर्षला तिसी अंबरें । वैरीयाचे शिरीं पाऊल आणिला । नामें
भक्तकाज सरे ॥६॥ नामाचेनी बळें पाप पुढें पळे । कर्माकर्म तेथें
जळे । एकाजनार्दनीं नाममात्रें । निजीं निजसुखाचे सोहळे ॥७॥

७७६. रामनामें वृत्त जे नर जाले । पुनरावृत्ती न आले संसा-
रासी ॥१॥ जाणार जाणार सर्व हें जाणार । रामनाम साचार
जप करीं ॥२॥ अत्राची छाया मृगजळाचें जळ । तैसा हा देह
केवळ मिथ्या असे ॥३॥ मिथ्याचें सत्य मानिती गव्हार । राम-
नामीं विसर पडोनी ठेला ॥४॥ विसरुनी राम करीशी प्रपंच धंदा ।
भुल्लासी मतिमंदा नाशिवंता ॥५॥ नाशिवंतासाठीं रडतोसी काह्या ।
एकाजनार्दनीं पायां शरण रिधें ॥६॥

७७७. आयुष्य जातें मागुतें येतें । रामनामें सरतें होय सुख

॥१॥ देह जातें मायुतें होतें । रामनामें सरतें होय मुख ॥२॥ आकार जातें मायुतें होतें । रामनामीं सरतें होय मुख ॥३॥ एका एकपण नाहीं जातें । एकाजनार्दनीं सरतें होय मुख ॥४॥

७७८. देहीं असोनियां विदेही प्रकार । रामनाम उच्चार ज्याचे मुखीं ॥१॥ तोचि तरेल ऐसा नाहीं बोल । दृश्यां तारील मूढ जनां ॥२॥ देहीं तो विदेही समाधिस्थ सर्वदा । रामनाम मुखीं सदा जया असे ॥३॥ एकाजनार्दनीं निश्चयो हा जाण । रामनामें पावन प्राणी होती ॥४॥

७७९. शुची अथवा अशुची । परी श्रीरामनाम ज्याचे मुखीं ॥१॥ तोचि त्रैलोक्यां पावन । तिन्ही देवांचि समान ॥२॥ त्याचें होतां दृश्यां । घडे त्रिवेणीचें स्नान ॥३॥ एकाजनार्दनीं देहीं । सदा सर्वदा तो विदेही ॥४॥

७८०. आन नाहीं दुजा हेत । सदा रामनाम जपत ॥१॥ धन्य धन्य तें शरीर । पावन देह चरान्तर ॥२॥ अनुग्रहासाठीं । हरिहर लाळ घोटी ॥३॥ एकाजनार्दनीं देव । तेथें तिष्ठे स्वयमेव ॥४॥

७८१. अहर्निशीं राम झणतां । तेथें न बाधे काळ सत्ता ॥१॥ वरिष्ठा वरिष्ठ नाम । तिहीं लोकीं तें उत्तम ॥२॥ असो भलते याती । परी मुखीं नाम जपती ॥३॥ बंध होती हरिहरा । देवां इंद्रादिकां थोरां ॥४॥ ऐशी नामीं जया आवडी । एकाजनार्दनीं गोडी ॥५॥

७८२. रामनाम वदतां वाचे । सुकृत जोडे पै पुण्याचें ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमांनिगमां ॥२॥ नामें तारिले पातकी । बंध जाहले तिहीं लोकीं ॥३॥ एकाजनार्दनीं नाम । सुख चैतन्य निजधाम ॥४॥

७८३. नाम गोड श्रीरामाचें । अमृत फिकें जाहलें साचें ॥१॥ हो कां उत्तम चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥ रामनाम वदतां वाचे । पवित्रपणें तोचि साचे ॥३॥ एकाजनार्दनीं नाम । मुक्ति सायुज्य निष्काम ॥४॥

७८४. सोपी नामावळी । वाचे वदावी सकळीं ॥१॥ उंच नीच वर्ण याती । रामनामें सर्वां मुक्ति ॥२॥ हा तो पुराणीं अनुभव ।

तारियेले जीव सर्व ॥३॥ येतों काकुळती । रामनाम धरा चिर्तीं
॥४॥ एकाजनार्दनीं राम । वदती दोषी निष्काम ॥५॥

७८५. नाम जपे सर्वकाळ । त्यासी भयाभीत काळ ॥१॥
रामीं लीन ज्याची वृत्ति । त्याच्या दासी चारी मुक्ती ॥२॥ राम-
नामीं जिव्हा रंगे । तोचि परब्रह्म अंगें ॥३॥ म्हणे एकाजना-
र्दनीं । राम दिसे जनीं वनीं ॥४॥

७८६. कासयासी हृद्योग धूम्रपान । घालुनी आसन चिर्तीं
वेगीं ॥१॥ सोपारे मंत्र राम अक्षरें दोनी । जपतां चुके आयणी
चौऱ्यांशींची ॥२॥ मार्गे बहुतांचा उपदेश हाचि । तरले रामनामेंचि
पातकी जन ॥३॥ एकाजनार्दनीं रामनाम ख्याति । जाहली पै
विश्रांति शंकरासी ॥४॥

७८७. रामनामें नित्य जयासी आनंद । तथा ठायीं भेदाभेद
नुमटती ॥१॥ ऐसे जे रंगले रामनामीं नर । चुकवी यमप्रहार
जन्मोजन्मीं ॥२॥ धरावी वासना रामनाम जप । दुजा तो
संकल्प आन नाही ॥३॥ एकाजनार्दनीं नामापरता मंत्र । दुजा
नाहीं अत्र कलियुगीं ॥४॥

७८८. वदतां वदनीं अहर्निशीं राम । उपदेश सुगम सोपा
मंत्र ॥१॥ दो अक्षरीं राम तेणें जोडे धाम । आणिक तो श्रम वायां
जाये ॥२॥ सर्वाभूतीं समदृष्टीतें पाहाणें । मग नाहीं पेणें आन दुजें
॥३॥ दुजें पेणें नाहीं एकाजनार्दनीं । श्रीरामावांचुनी आन नेणे ॥४॥

७८९. थारे नाचूं प्रेमानंदें । राम नामाचेनि छंदें ॥१॥ ह्याणा
जयराम श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥ ऐसी नामाची
आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥ आवडींनं नाम घोका । ह्याणे
जनार्दन एका ॥४॥

७९०. रामनाम वसे ज्याचे मुखीं नित्य । त्याचेनि पतीत
उद्धरण ॥१॥ रामनाम मंत्र जपे नित्यकाळ । त्यासी कळिकाळ
हात जोडी ॥२॥ रामनामीं ज्याची जडली चित्तवृत्ति । वृत्तीची
निवृत्ती झाली त्यासी ॥३॥ एकाजनार्दनीं जपे रामनाम । तेणें
पूर्ण काम स्वयें झाला ॥४॥

७९१. राम राम ह्यणतां वाचे । रामरूप होय साचें ॥१॥
रामें तारिली शबरी । नित्य राम ती उच्चारी ॥२॥ रामें ता-
रिली गणिका । केला अजामेळ सखा ॥३॥ शिळा तारिल्या
सागरी । राम अहल्या उद्धरी ॥४॥ एकाजनार्दनी । राम
भरला जनीं वनीं ॥५॥

७९२. सकळ सुख रामनामीं आहे । परमामृत ध्याये राम-
नाम ॥१॥ नामें न घडे कर्म नामें होय निष्कर्म । नाम परब्रह्म
सार नाम ॥२॥ नामें होय मुक्ति नामें होय भुक्ति । नामें स्वर्ग-
प्राप्ति जपतीया ॥३॥ नामें होथ बोध नामें जाय बाध । एकाजना-
र्दनी छंद नाम गातां ॥४॥

७९३. उत्तम साधन रामनाम जाण । यापरतें निधान
आणिक नाही ॥१॥ न लगे समाधि रामनाम घेतां । उघडा
जप तत्त्वतां सोपा राम ॥२॥ न लगे विरक्ती नाम मंत्र तंत्र । राम-
नाम पवित्र जप सोपा ॥३॥ एकाजनार्दनीं सोपें रामनाम ध्यान ।
पवित्र पावन रामनाम ॥४॥

७९४. पक्षी जाला स्वयें जें वायु लेंकरूं । त्याचा क्रिया पाह
केला रामें ॥१॥ शबरीचीं फळें उच्छिष्ट तीं खाये । कैसा रामें
होय सर्वपणीं ॥२॥ एकाजनार्दनीं श्रीराम सखा । भक्त अभक्तां
निका सोडवण ॥३॥

७९५. कोटि जन्मांची येरझारी । ते तों हरी रामनाम ॥१॥
तें तूं वाचे सुगम वदें रामनाम । आणी नको श्रम करूं वांयां ॥२॥
श्रम केलिया पडसी सांकडीं । जन्ममरण बेडी तोडी नाम ॥३॥
संतसमागम भावें करी भक्ति । एकाजनार्दनीं वस्ती नामी करी ॥४॥

७९६. मानवा रामनामीं भजें । तेणे तुझे कार्य होतें सहजें १
अनुभव घेई अनुभव घेई । अनुभव घेई रामनामीं ॥२॥ शंकरादि
तरले वाल्मिकादि उद्धरले । तें तूं वहिलें घेई रामनाम ॥३॥ एका-
जनार्दनीं नामाच्या परिपाठीं । दोष पातकें पळती कोटी ॥४॥

७९७. जग रामराम ह्यणे । त्याकां न येती विमानें ॥१॥ नवल
स्मरणाची ठेव । नामीं नाही अनुभव ॥२॥ नष्ट गणिका राम ह्यणे ।
तिसी वैकुंठीचें पणें ३ एकाजनार्दनीं ध्यात । राम पाहे ध्याना आंत ४

७९८. अवचट मुखीं ह्यणतां राम । सर्व दुरितें होती भस्म १
नामापुढें पाप राहे । ऐसा क्रोध वदताहे ॥२॥ घडतां पातकांच्या
राशी । तोहि नेला वैकुंठासी ॥३॥ भाविकांसी वर्म सोपें । राम-
मुखें जपावें ॥४॥ जनीं वनीं निरंजनीं । शरण एकाजनार्दनीं ॥५॥

७९९. आंबे केळीं द्राक्ष घड्डु । रामनामापुढें अवघें कड्डु ॥१॥
नाम गोड नाम गोड । हरी ह्यणतां पुरे कोड ॥२॥ गूळ साखर
कायसी निकी । अमृताची चवी जालीं फिकी ॥३॥ एकाजनार्दनीं
पडली मिठी । चवी घेतली ती कधींच नुठी ॥४॥

८००. देठींचें फळ देठीं पिके । न तोडितां जो चवी चाखे ॥१॥
गोड साखरसें साखरसें । रामनाम रसें चवी आलें ॥२॥ न तोडीं
न फोडी सगळेंचि सेवी । ब्रह्मादिकां तो वाकुल्या दावी ॥३॥
एकाजनार्दनीं घेतली गोडी । जीव गेला तरी चवी न सोडी ॥४॥

८०१. नाम तारक सांगडी । तेणें उतरूं पैलथडी ॥१॥ राम-
नाम जप सोपा । तेणें नेणों पुण्यपापा ॥२॥ सर्व साधनांचें सार ।
भवसिंधूसी उतार ॥३॥ ऐसा नामाचा प्रताप । एकाजनार्दनीं
नित्य जप ॥४॥

८०२. जीवामाजी घालुनी जीव । परिसा अर्थ तो गौरव ॥१॥
तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भवविभव निवारें ॥२॥ व्यापक तो सर्व-
देशीं । भरुनी उरला सर्वसाक्षी ॥३॥ राम व्यापक सर्वदेशीं । ऐशी
कल्पना जयासी ॥४॥ जळीं स्थळीं राम भरला । एकाजनार्दनीं देखिला ५

८०३. उघड दृष्टि करून पाहूं । रामकृष्णनामें ध्याऊं । अहो-
रात्र मुखीं गाऊं । रामहरि वासुदेव ॥१॥ हेंचि अव्यात्मज्ञानाचें
वर्म । येणें घडती कर्माकर्म । ब्रह्मविद्येचा आराम । येणें पावे सर्वथा
॥२॥ सदा वाचे नामावळी । महा दोषां होय होळी । कळिकाळ
पायांतळीं । ब्रह्मानंदें गर्जतां ॥३॥ एकाजनार्दनीं नाम । भवसिंधु
तारक धाम । साधकांचा श्रम । येणें दूर सर्वथा ॥४॥

८०४. लोह परिसासी झगटे । मग काळिमा कैची भेटे ॥१॥
तैसें विनटों रामनामा । पहिलेंपण कैचें आह्वां ॥२॥ गंगा मिनली
सागरीं । ती परतेना ब्रह्मगिरीं ॥३॥ नीच रतली रायासी । तिसी

कोण ह्मणेल दासी ॥४॥ हरिभक्तांचे संगती । अभक्तांही उपजे भक्ति ॥५॥ एकाजनार्दनीं भेटी । चौ देहांची सुटे गांठी ॥६॥

८०५. श्रीरामनामें जगाचा उद्धार । करितां उच्चार दो अक्षरीं ॥१॥ पाहतां साधन आन नसे दुजें । रामनामें नासे महत्पाप ॥२॥ ब्रह्महत्यारी वालहा नामेंचि तरला । रामायणीं मिरविला बडिवार ३ एकाजनार्दनीं नामापरतें थोर । नसे बडिवार दुजियाचा ४

८०६. दानधर्म कोणा न घडे सर्वथा । रामनाम घेतां सर्व जेडे ॥१॥ कर्म धर्म कांहीं न होती सांग । रामनामें पांग फिटे त्याचा ॥२॥ वेदशास्त्रव्युत्पत्ती पढतां श्रम पोर्ती । रामनामें कोटी जप घडे ॥३॥ आचार विचार न कळे साचार । एकाजनार्दनीं निर्धार राम जपा ॥४॥

८०७. आणिकाचे नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवडोनी ॥१॥ या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उद्धरिले ॥२॥ जुनाट हा पंथ शिवाचें हें ध्येय । रामनाम गाये स्मशानीं तो ॥३॥ गिरजेसी आवडी रामनामें गोडी । एकजनार्दनीं जोडी हेचि आह्मां ॥४॥

८०८. रामनामावांचुनी । श्रेष्ठ नाही दुजें कोणही ॥१॥ हाचि अनुभव मना । घेई घेई सत्य जाणा ॥२॥ नको वाउगी खटपट । एकाजनार्दनीं सोपी वाट ॥३॥

८०९. रामनामें सुख अत्यंत जें आहे । म्हणोनी मना ध्याये नित्य नाम ॥१॥ सुखाचिया गोडी जया नाहीं ठावी । ते नर असोनियां देहीं प्रेतवत ॥२॥ शंकरें जाणोनी स्मशानीं राहिला । अनुभव तो त्याला तोचि जाणे ॥३॥ एकाजनार्दनीं सुखाचें जें सुख । रामनाम देख पवित्र मुखीं ॥४॥

८१०. जपतां रामनामावळी । महा दोषां होय होळी ॥१॥ ऐसा महिमा नामाचा । किती वर्णावा पै वाचा ॥२॥ बैसोनी स्मशानीं । शंभु जपे ध्यानीं मनीं ॥३॥ गिरिजेसी वारंवार । सांगे रामनाम शंकर ॥४॥ तें हें उत्तम रामनाम । एकाजनार्दनीं निजधाम ॥५॥

८११. त्रिकाल साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग

नको ॥१॥ सोपें सोपें जपा आधीं रामनाम । वैकुंठींचें धाम चपतां लाभो ॥२॥ एकाजनार्दनीं नामाचा प्रताप । तरले ते खेप चौऱ्यांशींची ॥३॥

८१२. कलयुगीं नाम सोपें तें सुजाण । ऐशी भाषा जाण बहु-
तांची ॥१॥ वाल्मीक सांगतु रामनाम जपा । तरले तरती सोपा राम
मंत्र २ पुराणकर्ता तो व्यास मुकुटमणी । ह्मणे रामकृष्ण वदनीं सोपा मंत्र
॥३॥ बहुतांच्या मतें एकाजनार्दनीं । रामनाम वाणी गाय सदा ॥४॥

८१३. पूर्वींपासुनी ज्याचें देणें । वाल्मीका पेंणें रामनामें ॥१॥
अजामेळ पापराशी । नामेंचि त्यासी उद्धार ॥२॥ गणिका व्यभि-
चारिणी नारी । सरती सरी रामनामें ॥३॥ एकाजनार्दनीं नाम ।
जपा निष्काम गोमटें ॥४॥

८१४. श्रीराम श्रीराम वाचे ह्मणतां । तेंणें सायुज्यता हातां
लागे ॥१॥ श्रीराम श्रीराम ध्यान जयासी । तोचि तपराशी पावन
झाला २ श्रीराम श्रीराम वदे ज्याची वाणी । धन्य धन्य जनीं पावन
तो ॥३॥ एकाजनार्दनीं श्रीराम ध्यात । निरंतर चित्त रामनामीं ॥४॥

८१५. श्रीराम ऐसें वदतांचि साचें । पातक नासतें अनंत जन्माचें
॥१॥ श्रीराम ऐसें जो उच्चारी । तयाच्या पापाचीं होतसे बोहरी ॥२॥
श्रीराम ऐसें उच्चारी नाम । एकाजनार्दनीं नासती क्रोध काम ॥३॥

८१६. गुंतला भ्रमर कमळणी कोशीं । आदरें आमोदासी सेवि-
तसे ॥१॥ तैसं रामनामीं लागतां ध्यान । मन उन्मन होय जाण
रामनामीं ॥२॥ रामनाम बळें कर्माकर्म वळे । जीवासी सोहळे राम-
नामें ३ एकाजनार्दनीं राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ॥४॥

८१७. रामनामें नामरूपा निरास । कृष्णकर्म स्मरतां कर्माचा
प्राप्त ॥१॥ नामें जिव्हा गर्जतां अहर्निशीं । भवभय तें बापुडें पर-
देशीं ॥२॥ रामनाम जपतां जीवीं । जीव पावे ब्रह्मपदवी ॥३॥
जीव ह्मणतां तोचि परब्रह्म । नामें निरसलें कर्माकर्म ॥४॥ राम ना-
माचीं जीं जीं अक्षरें । तीं तंव क्षराक्षरातीत सारें ॥५॥ एकाज-
नार्दनीं चमत्कार । नाम तें चैतन्य निर्धार ॥६॥

८१८. महापुरींजैसें वहातें उदक । मध्य ती तारक नौका जैसी
॥१॥ तैसें प्राणियासी नाम हें तारक । भवसिंधु धाक नुरे नामें

॥२॥ तये नावेसंगें ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥३॥
नाना काष्ठ जात पडे हुताशनीं । जाती ते होउनीं एकरूप ॥४॥
तेथें निवडेना धुरें रुई कीं चंदन । तैसा भेद वर्ण नाहीं नामीं ॥५॥
पूर्वा न बोळखे तेंचि पै मरण । एकाजनार्दनीं स्मरण रामनाम ६

८१९. मुखें गावें नाम । तेणें पुरे सर्व काम ॥१॥ सर्व साध-
नांचें सार । तेणें पावे पैलपार ॥२॥ नामें बहुत तारिले । महा
दोषी उद्धरिले ॥३॥ रामनाम बहु श्रेष्ठ । घेतां न लागती कष्ट ॥
॥४॥ नाम नित्य ज्याचे मुखीं । तो जाणावा सर्व सुखी ॥५॥
रामनाम हेंचि सार । सत्य जाणा हा निर्धार ॥६॥ रामनाम
निरसी ताप । पापें जाती आपेआप ॥७॥ रामनाम जो उ-
च्चारी । सुख पावे तो संसारीं ॥८॥ एकाजनार्दनीं नाम ।
पाववितें परमधाम ॥९॥

८२०. आयुष्याच्या अंतीं । राम ह्मणतां वक्त्रीं । ते नर सेविती
मुक्ती । संदेह नाही ॥१॥ हात पाय सिद्ध आहे । तंव तूं तीर्थीं
जाय । तीर्थांचें मूळ पाहे । राम जप ॥२॥ नको जप माळा कांहीं ।
उगाच वैसें येके ठाई । हृदयीं दृढ ध्याई । रामनाम ॥३॥ ऐसा
घेई पा उपदेश । नको करूं वाउगा सोस । तेणें होय नाना क्लेश ।
जन्म यातना ॥४॥ हेंचि लुज सोपें वर्म । येणें तुटे कर्माकर्म ।
एकाजनार्दनीं श्रम । सर्व नासे ॥५॥

८२१. रामनामें जो धरी भाव । तया सुलभ उपाव । नाम
स्मरणें जीव । सदोदित जयाचा ॥१॥ तेणें साधिलें साधन ।
अभ्यासिला हो पवन । अष्टांग योग साधून । लय लक्ष दिधलें २
योगयाग कसवटी । अभ्यासिल्या चौसष्टी । हृदयीं चिदानंद रा-
हाटी । रामनामें ॥३॥ ध्यान धारणा मंत्रतंत्र । अवघा श्रीराम
पवित्र । एकाजनार्दनीं सतत । जपे वक्त्रीं ॥४॥

८२२. रामनाम वदे वाचे । धन्य मुख तयाचें । लोटांगणीं
साचे । हरिहर पै येती ॥१॥ नाम चांगलें चांगलें । जड जीव उद्ध-
रले । वैकुंठवासी केले । कुडे कपटीयांसी ॥२॥ अजामेळादि
पातश्री । नामें तारिले महादोषी । यवनादी सुखी । नामें केले ३

हास्य विनोदें नाम । घेतां पावे सर्वोत्तम । मा दृढ धरलीया प्रेम ।
देवचि होय ॥४॥ एकाजनार्दनीं अनुभव । कलीमाजी तारक
सर्व । नामावांजुनी अन्यभाव । नाही नाही ॥५॥

८२३. रामनाम ज्याचे सुखीं । तो नर धन्य तिहीं लोकीं ॥१॥
रामनाम वदतां वाचे । ब्रह्म सुख तेथें नाचे ॥२॥ रामनाम वाजे
टाळी । महादोषा होय होळी ॥३॥ रामनाम सदा गर्जे । कळी-
काळ भय पाविजे ॥४॥ ऐसा रामनामीं भाव । तथा संसारची
वाव ॥५॥ आवडीनें नाम गाय । एकाजनार्दनीं बंदी पाय ॥६॥

८२४. रामनाम उच्चार होटीं । संसारासी होये तुटी ॥१॥
संसार तो समूल जाय । राम उच्चाहनी पाहें ॥२॥ मागें अनु-
भवा आलें । गर्जेद्रादी उद्धरिले ॥३॥ शिव ध्यातो मानसीं ।
रामनाम अहर्निशीं ॥४॥ एकाजनार्दनीं राम पूर्ण परब्रह्म निष्काम ५

८२५. स्नानाचा परिकळा । स्वरवर्ण अडथळा । सकल मंत्रीं
साचा पाहीं । आसनीं भोजनीं शयनीं गमनागमनीं । राम
म्हणतां दोष नाही ॥१॥ श्रीराम जयराम । श्रीराम जयराम ।
जपतां हें दो अक्षरी नाम ॥२॥ संसारातें दळसी कळीकाळा
तें कढसी । निरसेल कर्माकर्म ॥३॥ योग याग तपें तपताती
बापुडीं । जन धन शिणताती वेडीं । निःशंक निर्लज्ज हरि-
नाम गातां । पायवाट वैकुण्ठ चढे ॥३॥ गूढ गुह्य जपसी वाचे
श्रीराम । ते नामें जयाचा भावो । तें नामें भुलला वैकुण्ठ
सांडुनी । कीर्तनीं नाचतो देवो ॥४॥ रामनाम वाचा गर्जत
उठी । अमर येती त्याच्या भेटी । तीर्थांचे समुदाय अंग्रिरेणु
वांछिती । श्रुति ऐकीं ठाती गोठी ॥५॥ सकल साधनांमाजी
वरिष्ठ हें भावें । जपा राम नाम । एकाजनार्दनीं संतोषला तो ।
पुरवील निष्काम काम ॥६॥

८२६. सुख बहु असे आह्वार । तुझा गातां नाममहिमा ।
तेणें अंगीं होतसे प्रेमा । नामीं दढता सदोदित ॥१॥ तें नाम
सोपें जयराम । भवसिंधु तारक निष्काम । सुखें गातां उत्तमो-
त्तम । सुलभ आणि सोपारें ॥२॥ नाम नौका जगालागीं ।

नामें पावन होत कलियुगी । एकाजनादनीं मुराला अंगी ।
पावन होय नाम घेतां ॥३॥

८२७. ज्या हेत नामीं ध्यास । नेणे आणीक सायास । कोण
लेखी संसारास । नामापुढें तृणवत् ॥१॥ आम्हा नामाचें भूषण ।
नामें मुखासी मंडन । नामें होतसे खंडन । नानापरी पापाचें ॥२॥
जपतां नाम मंतावळी । काळ कांपतसे चळी । एकाजनादनीं
नव्हाळी । रामनामें अतर्क्य ॥३॥

८२८. सकळ पापां पासोनी मुक्त । वाचे उच्चारीत रामहरि
॥१॥ ऐसा महिमा वेद सांगे । नका आड मार्गे जाऊं कोणही ॥२॥
भावे करितां भगवतद्भक्ती । मोक्षप्राप्ति तात्काळ ॥३॥ स्वानंदें
भगवद्भजन । एका वंदी त्याचे चरण ॥४॥

८२९. नामें प्रायश्चित्तांच्या कोटी । पळताती बारा वाटीं
॥१॥ ऐसें नाम समर्थ जपा । तेणें सोपा सुपंथ ॥२॥ रामनामें
पतित पावन । रामनामें उद्धरती जन ॥३॥ एकाजनादनीं वाचे ।
घोका साचें रामनाम ॥४॥

८३०. आदरें आवडी गाती जे नाम । तथा न बाधा क्रोध
काम ॥१॥ नाम आठवा नाम आठवा । हृदयीं साठवा राम-
नाम ॥२॥ संत समुदाय वंदावे आवडी । अंतरींची गोडी नित्य
नवी ॥३॥ एकाजनादनीं प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिला
ढोळां धन्य झालों ॥४॥

८३१. आवडीनें नाम वदा कीरे राम । नासे भवभ्रम क्षण-
मात्रें ॥१॥ सोपें हें साधन कलयुगामाझारीं । नामें पैठा हरी घरीं
होय ॥२॥ नाम मुखीं गातां कीर्तनीं नाचतां । तुटे भवव्यथा
अनेक जन्म ॥३॥ एकाजनादनीं सारांचें पै सार । तुटे
येरझार नाना योनी ॥४॥

८३२. सोपें वर्म अति सुगम । मुखें स्मरा रामनाम ॥१॥ ऐसा
गंजर नामाचा । कर्माकर्म लेश कैचा ॥२॥ नामें पाप निर्दाळिलें ।
वेद शास्त्र हेंचि बोले ॥३॥ पुराणाचें हें संमत । नाम मुख्य मथि-
तार्थ ॥४॥ एकाजनादनीं नाम । तेणें निरसे कर्माकर्म ॥५॥

८३३. एक नाम वाचे । सदा जपे श्रीरामार्चें ॥१॥ तेणें तुटेळ वंधन । आन नाहीं पै साधन ॥२॥ नामा परतें साधन । नाहीं उततम जाण ॥३॥ नाम जपे चंद्रमौळी । जपी तपी ते सकळी ॥४॥ एकाजनार्दनी नाम । हेंचि मोक्ष निजधाम ॥५॥

८३४. नामाचा नित्य जया छंद । त्याचा तुटे भवबंध ॥१॥ ऐसा मानारे विश्वास । घाला रामनामी कास ॥२॥ मार्गील पहा अनुभवे । नामें तारिले दोषी वैभवे ॥३॥ स्त्रीपुत्रादिक अंत्यज । नामें पावन केले सहज ॥४॥ यवनादी मोमीन । नामें तरले अधम जन ॥५॥ हाकारून नाम घोका । सांगे जनार्दनएका ॥६॥

८३५. वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जर्गी त्याचा ॥१॥ आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्याचे चरण चुरी ॥२॥ शिव विष्णु ब्रह्मा इंद्रादिक देव । करिती गौरव त्याचा बहु ॥३॥ जनार्दनाचा एका सांगतसे उपाव । धरा नामी भाव दृढ जर्गी ॥४॥

८३६. सदा सर्वकाळ नाम मुखीं गाथे । आणीक तें नये दुजा हेत ॥१॥ धन्य त्याची माय पावन तें कुळ । धन्य तो निर्मळ वंश त्याचा ॥२॥ जन्मजन्मांतरीचें सुकृत पदरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥३॥ एकाजनार्दनी सदा जपे नाम । तो देह उत्तम इहलोकीं ॥४॥

८३७. मागा बहुतांचें मत । नामें तरले पतीत । हीच सोपी जर्गी नीत । राम नाम अक्षरें ॥१॥ येणें तरले पुढें तरती । ऐशी नामाची थोर ख्याती । नाम धरा दृढ चितीं । एकाभावे आदरें ॥२॥ नाम श्रेष्ठांचें साधन । नामें तुटे भवबंधन । शरण एकाजनार्दन । रामनाम वदतसे ॥३॥

८३८. सकळ साधितां साधन । नामावांचून नाही पावन ॥१॥ पहा विचारुनि ग्रंथ । नामें तरले असंख्यात ॥२॥ दोषी-सदोषीया उद्धार । रामनामें पै साचार ॥३॥ कोटीकुळें तारी । एकाजनार्दन निर्धारी ॥४॥

८३९. नारदादि वैष्णव जन । नामेंचि पावले समाधान । नामें

जगासी मंडन । नाम पावन सर्वासी ॥१॥ लाहो करा राम नाम ।
वाउगा सांडा भवभ्रम । अवधा कुळधर्म । नामें जाण साधतो
॥२॥ नाम जया दिननिशी । आळस नका करूं मानसी । एका-
जनादर्नी सायासी । नका पडूं दुजिया ॥३॥

८४०. नामें धुवा अढळपद । नामें गणिके मोक्षपद । नामें
अजामेळ शुद्ध । नामें वाल्हा उद्धरला ॥१॥ धन्य धन्य नाम वळी ।
महा दोषां होय होळी । सोपें जपतां नामावळी । रामकृष्ण गोपाळ
॥२॥ नामें भुक्ति आणि मुक्ति । नामें एकाचि सर्वा गती । एका-
जनादर्नी शांति । नामें होय सकळां ॥३॥

८४१. नामे तारिले तारिले । महा पातकी उद्धरिले ॥१॥ तें
हें सोपें रामनाम । जपतां निवारे क्रोध काम ॥२॥ नामें पावन जाले
क्षिती । ऐसें पुराणें गर्जती ॥३॥ नाम साराचें हें सार । एकाजना-
दर्नी निर्धार ॥४॥

८४२. अभक्त पातकी अपार । नामें पैल पार पावले ॥१॥
ऐसें सोपें राम नाम । आणिकांसी तो विश्राम ॥२॥ नामें पावन
होय त्रिजगतीं । वाचे जे वदती राम नाम ॥३॥ एकाजनादर्नी नाम
हरे श्रम बहुतांचा ॥४॥

८४३. नामेंचि पावले पैलपार । शुकादि साचार नामें जगी
॥१॥ तें नाम सोपें वाचे रामकृष्ण । उच्चारितां जाण वैकुंठ जोडे ॥२॥
नामें पावले मोक्षपद गती । नाम हे विभ्रांति सर्व जीवां ॥३॥ एका
जनादर्नी नाम हें तारक । वेदाचा विवेक रामनाम ॥४॥

८४४. नामेंचि क्षितीं बद्धरले । मुक्त जाहले पातकी ॥१॥
अजामेळ गणिका नारी । मुक्त निर्धारी नामेंचि ॥२॥ वाट-
पाडा वाल्मीक । नामें तरला निश्चयो देख ॥३॥ राम स्मरा
दिननिशी । रिद्धि सिद्धी होती दासी ॥४॥ नाम तारक लिभुवनी ।
शरण एकाजनादर्नी ॥५॥

८४५. अनुभवं नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा
प्राप्त जालें ॥१॥ उलथ्या अक्षरीं वाला तो तरला । उद्धार तो
केला चौक्षियाचा ॥२॥ यातीसी संबंध नाही नामस्मरणी ।

जपोत पै कोणी आदरें नाम ॥३॥ जनार्दनीं एका सांगतसे खूण ।
श्रीरामनाम पूर्ण सोहूं नये ॥४॥

८४६. व्यासादिक गाती ज्यासी । शुक सांगे परीक्षितासी ।
श्रीकृष्ण उपदेशी उद्धवासी । नाम सार कर्लात ॥१॥ तोचि वेध
बैसला मना । ध्यानीं मनीं रामराणा । नाहीं दुजी उपासना ।
नामापरतें साधन ॥२॥ वेदशास्त्र पुराणें । नामापरतें नाहीं पेंणें ।
एकाजनार्दनीं ह्याणें । नाम उत्तम चांगलें ॥३॥

८४७. जो देवाचें पद सोडी । सदा गोडी अंतरीं ॥१॥
पापें पळती रामनामें । खंडताती कर्माकर्में ॥२॥ नामें कळिका-
ळासी धाक । यमदूतां न मिळे भीक ॥३॥ ऐसा नामाचा म-
हिमा । नाहीं आणिक उपमा ॥४॥ आवडी जो नामगाय । एकाज-
नार्दनीं वंदी पाय ॥५॥

८४८. रामनाम मुखीं गाय । यम त्याचे वंदी पाय ॥१॥
ऐसा नामाचा महिमा । सरी न पावेचि ब्रह्मा ॥२॥ उत्तमाउत्तम
नाम । सर्व सुखासी विश्राम ॥३॥ एकाजनार्दनीं नाम । भवसिंधु
तारक धाम ॥४॥

८४९. नाम मुखीं सदा वाचे । कांपती कळी काळ साचे ॥१॥
दो अक्षरीं रामनाम । जपतां पावसी मोक्षधाम ॥२॥ नामावां-
चूनि परिपाठी । साधन नाहीं नाहीं नेहटीं ॥३॥ नाम मंत्र
श्रेष्ठ सार । जड जिवांसी उद्धार ॥४॥ एकाजनार्दनीं नाम । सुख
धामाचा विश्राम ॥५॥

८५०. शिव सांगे गिरजेप्रती । रामनामें उत्तम गती ॥१॥
असो अधम चांडाळ । नामें पावन होय कुळ ॥२॥ नामसारांचें पै
सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥ नाम श्रेष्ठांचें पै श्रेष्ठ । एका-
जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥

८५१. नाम आठवित्तां जुरेचि पै पाप । ऐसा दाखवा मज पा
कोणी एक ॥१॥ नाम त्रिभुवनीं वरिष्ठ साचार । म्हणोनी निर्घार
सनकादिकीं ॥२॥ एकाजनार्दनीं जपतां निर्घारें । भवसिंधु
तरे रामनामें ॥३॥

८५२. सकळ साधनांचे फळ । रामनामचि केवळ ॥१॥ जप तप अनुष्ठान । अंतो नामचि प्रमाण ॥२॥ नाना मंत्र थंलावळी । सोडवीना अंतकाळीं ॥३॥ महा पातकी पतित । नामें तरले असं-
ख्यात ॥४॥ नाम साराचें हें सार । एकजनार्दनीं निर्धार ॥५॥

८५३. कर्म आणि धर्म अष्टांग साधन । नको यज्ञदान नाम जपें ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । नाममुखीं गर्जन सोपा मंत्र ॥२॥ कलियुगामाजी सोपें हें साधन । रामनाम खूण मुक्त वाट ॥३॥ एकाजनार्दनीं खुंटली उपाधी । सहज समाधी रामनामें ॥४॥

८५४. सहा शास्त्र चारी वेद । नामापासोनी प्रसिद्ध ॥१॥ तें नाम गाऊं सदा । रामकृष्ण हरी गोविंदा ॥२॥ कर्म धर्म पडतां न्यून । तें सांग हरीचित्तनें ॥३॥ योग याग तप तीर्थ । नामेविण अवघें व्यर्थ ॥४॥ गणिका मोक्षपदा नेली । रामनामें उद्धरली ॥५॥ तारिले जड जीव । एकाजनार्दनीं दृढ भाव ॥६॥

८५५. निष्ठार्ते भजन वाचे नारायण । तथा सत्य पेणें वैकुं-
ठीचें ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें पुराणें सांगती । नामें जोडे मुक्ति नारी-
नरा ॥२॥ भलतिया भावें मुखीं नाम गावें । तथासि राणिवें वैकुं-
ठीचें ॥३॥ एकाजनार्दनीं न घेतां संशय । मुखीं सदा गाय रामकृष्ण ४

८५६. सकाम निष्काम । वाचे गातां रामनाम ॥१॥ नाम उच्चारितां होटीं । जन्मजरा तुटे आटी ॥२॥ नामाचें महिमान । महा दोषी जाहले पावन ॥३॥ ब्रह्महत्या बाळहत्यारी । नामें तरले निर्धारिं ॥४॥ एकाजनार्दनीं नाम । उत्तमा उत्तम निजधाम ५

८५७. सुखाची विश्रांति सुख समाधान । मनाचें उन्मन नाम गातां ॥१॥ तें हें नाम सोपें रामकृष्ण हरी । प्रपंच बोहरी उच्चा-
रितां ॥२॥ अहंभाव द्वेष नुरे ती वासना । द्वैताची भावना दुरी ठाके ॥३॥ एकाजनार्दनीं नाम हें सोपारें । येणेंचि पें सरें भवसिंधु ॥४॥

८५८. तारावया जड मूढ । आहे उचड उपाव ॥१॥ सोपें रामनाम घेतां । नाहीं तत्त्वतां साधन ॥२॥ आणिकांसी साधन कष्ट । होती फलकंठ शेषटीं ॥३॥ तैसें नोहे नाम हें निकें । गोडी फिके अमृत ॥४॥ एकाजनार्दनीं सार । नामोच्चार सुलभ ॥५॥

८५९. नाम उत्तम चांगलें । मुक्त केलें पापियां ॥१॥ गातां मुखीं ज्याची कीर्ति । योगयाग घडती कोटी देखा ॥२॥ घडती सकळ तीर्थ प्रदक्षणा । वाचे रामराणा स्मरतांचि ॥३॥ एकाजना-
र्दनीं सोपें । सुलभ हरावया पापें ॥४॥

८६०. नाम उत्तम चांगलें । लिभुवनीं तें मिरविलें । जें शंभूनें धरिलें । निज मानसीं आदरें ॥१॥ धन्य मंत्र रामनाम । उच्चारितां होय सकाम । जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणियां ॥२॥ एकाजनार्दनीं वाचे । ध्यान सदा श्रीरामाचें । कोटी तें यज्ञांचें । फळ तात्काळ जिव्हेसी ॥३॥

८६१. एका नामाचें महिमान । नामें पातकी पावन । तरले ते अधम जन । कलयुगा माझारीं ॥१॥ धन्य धन्य राम पावन । सर्व साधनांचें साधन । मोक्ष नामचि पूर्ण । स्मरतांचि जोडे ॥२॥ न-
ळगे आन विधि मुद्रा । न लगे तपांच्या डोंगरा । कासया हिंडताती सैरा । नाम जपा सादर ॥३॥ भोळ्या भाविकां हें वर्म । दृढ जपाचें हो नाम । एकाजनार्दनीं धाम । पावे वैकुंठीचें ॥४॥

८६२. धन्य तें भाग्याचें । वासुदेव नामीं नाचे ॥१॥ सदा राम नामावळी । पाप तापां होय होळी ॥२॥ सदा नामीं ज्याचें मन । जन नोहे जनार्दन ॥३॥ नामें रंगे ज्याची वाणी । एकाजनार्दनीं तोचि जनीं ॥४॥

८६३. जन्मोजन्मीं केला लाग । म्हणोनी भाग पावलों ॥१॥ तेणें घडे संत सेवा । हेंचि देवा परम मान्य ॥२॥ आलिया जन्मा-
न्वे सार्थक । गातां रामनाम देख ॥३॥ नामावांजुनी सुटिका । ब्रह्मा-
दिकां नोहे देखा ४ नाम जपे शूलपाणी । एकाजनार्दनीं सदा ध्यानीं ५

८६४. वाडगाची सोस करितोसी तूं मना । चिंतीं तूं चरणों विठोवाच्या ॥१॥ अविनाश सुख देईल सर्वदा । वाचे वदा सदा रामनाम ॥२॥ तारिले पातकी पावन कलीयुगीं । नाम नौका जर्गीं तारावया ॥३॥ भवसिंधु पार रामनाम सार । न करीं विचार दुजा कोहीं ॥४॥ एकाजनार्दनीं ध्यावा अनुभव । प्रत्यक्ष पाहा देव विटेवरी ॥५॥

८६५. जनादेनें मज सांगितला मंत्र । रामनाम पवित्र जप-
करां ॥१॥ सोडवील राम संसार सांकडीं । न. पडेचि बेडी. अरि-
वर्गा ॥२॥ जपतप साधन पुराण. श्रवण । नाम घेतां जाण सर्व
घडती ३ एकाजनादेनीं टाकुनी संशयो। नाम मुखीं राहो प्रेभें पोटी ४

८६६. नाम सुलभ ब्रह्मलोकीं । तरले तरले महा पातकी ।
झाणोनी वाचे जो घोकी । नित्य नेमें आदरें ॥१॥ तथाचें तुटतें वं-
धन । होय जन्माचें खंडन । वाचे गातां जनादेन । सोपें जाण सा-
धन हें ॥२॥ नमन करुनी समाधान । आठवी रामनामाचें ध्यान ।
शरण एकाजनादेन । समाधान संतोष. ॥३॥

८६७. ॐकार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्म केवळ रामनाम
॥१॥ रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन
॥२॥ एकाजनादेनीं वदतां वैखरी । देखे चराचरीं परब्रह्म ॥३॥

८६८. वाणी वदे रामनाम । तेणें साधे सर्व काम ॥१॥ मनें
रामाचें चिंतन । नामीं चित्त समाधान ॥२॥ बुद्धीलागीं हाचि छंद ।
नित्य वदावा गोविंद ॥३॥ गोविंदावांचुनी । दुजा ध्यास नाहीं
मनीं ॥४॥ एकाजनादेनीं मन । नित्य करी ब्रह्म ध्यान ॥५॥

८६९. उत्तम स्त्री देखोनी दृष्टी । मूर्ख कैसा लाळ घोटी ॥१॥
तैसा विनटें रामनामा । तेणें चुकशी कर्माकर्मा ॥२॥ मूषक दे-
खोनी माज्जार । तैसे उभे यमकिंकर ॥३॥ मीन तळमळी जैसा ।
विषयीक प्राणी तैसा ४ शरण एकाजनादेनीं । दुजा छंद नाहीं मनीं ५

८७०. वाचे सदा रामनाम । तथा न बाधी क्रोध काम ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वांयां नको वेरझार ॥२॥ संसार वांयां न
म्हणे सार । करीं परमार्थ विचार ॥३॥ एकाजनादेनीं रामनाम ।
वाचे वदें तूं निष्काम ॥४॥

८७१. साधन नें साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचें ॥१॥
तेणें तुटेल बंधन । वाचे गातां रामकृष्ण ॥२॥ नामा सरसी वाजे
टाळी । महा पाप होय होळी ॥३॥ हा तो पुराणीं निश्चय । नाम
निशिदिनीं गाये ४ आवडीनें नाम गाये । एकाजनादेनीं वंदी पाय ५

८७२. बोखद घेतलिया पाठी । तेणें तुटी होय रोग ॥१॥

अथ साचार साचार । नामी धरा निर्धार ॥२॥ वोखदासी कारण
अथ । भवरोगीया रामनामै मुक्त ॥३॥ एकाजनार्दनी करा । श्रीराम
नाम उच्चारा ॥४॥

८७३. अभिमान नका धरुं पोटी । होय अर्थासवें तुटी ॥१॥
म्हणोनी स्मरा रामराम । तेणें पावाल निजधाम ॥२॥ विहित करा
भापुलें कांहीं । आठवा वाचे राम देहीं ॥३॥ काकुलती येतां
जनां । शरण एकाजनार्दना ॥४॥

८७४. अहोरात्र वाचे वदा । राम गोविंद नामची ॥१॥
तेणें तुटे भेदाभेद । निरसे संसाराचा कंद ॥२॥ ध्यानींमनीं आणि-
शयनीं । वाचे वदा चक्रपाणी ॥३॥ ध्येय ध्याता ध्यान । आठवाचे
मधुसूदन ॥४॥ एकाजनार्दनीं घोका । आवडीनें राम सखा ॥५॥

८७५. इतुकी करावी हे जोडी । रामनामीं धरा गोडी ॥१॥
आणीक नलगे साधन । एकलें मन जिंका पूर्ण ॥२॥ एकाजनार्दनीं
मन । देवापायीं बांधून ॥३॥

८७६. उठतां बैसतां खेळतां बोलतां । चालतां निजतां राम
ह्मणा ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं परिपूर्ण । वाचे रामनारायण
जप करीं ॥२॥ कार्याकारणीं समाधी उन्मनी । राम ध्यानीं मनीं
जपें सदा ॥३॥ एकांतीं लोकांतीं देहत्यागांतीं । रामनाम वस्ती
जिव्हेवरी ॥४॥ एकाजनार्दनीं वाचे वदें राम । अखंड निष्काम
होसी बापा ॥५॥

८७७. नका कर्म धर्म वातीं । सुखें करा हरिकथा । भवजन्म-
व्यथा । येणें तुटे तुमची ॥१॥ सोपें साधनांचें सार । वाचे नरहरि
उच्चार । भयें चुक्रे येरझार । चौन्यांशींची ॥२॥ नका वेदशास्त्र
पाठ । नामें धरा नीट वाट । पंढरी हे पेठ । भूवैकुंठ महीवरी ॥३॥
म्हणोनी करा करा लाहो । वाचे रामनाम गावो । एकाजनार्दनीं
भावो । दृढ ठेवा विठ्ठलीं ॥४॥

८७८. उत्तम मध्यम कनिष्ठ याचें नाहीं काम । जपावें तें नाम
आधीं आधीं ॥१॥ वर्णाश्रम धर्म याचें नाहीं काम । जपावें तें
नाम आधीं आधीं ॥२॥ रज तम सत्त्व याचें नाहीं काम । जपावें

तें नांव आधीं आधीं ॥३॥ एकाजनादर्दनीं हें परतें सारा । जपा रघुवीरा एका भावें ॥४॥

८७९. कळिकाळावरी नाम । चाले जैसे मनोधर्म । वदतो पुढपो-
त्तम । पुण्य जोडे असंख्य ॥१॥ वाचे वदा श्रीराम । तेणें पुरे सर्व
काम । मोक्ष मार्ग सुगम । नाम उच्चारणें जोडे ॥२॥ आधीं पाहिजे
विश्वास । म्हणा आम्ही विष्णुदास । पापाचा तो लेश । कदा तुरे
कल्पातीं ॥३॥ धरा वैष्णव सांगात । आणिक नका दुजा हेत ।
एकाजनादर्दनीं चित्त । रामनामीं असें द्या ॥४॥

८८०. तुमचें तुम्हां सांगतों साचें । मनें वाचे रामनाम ॥१॥
तेणें उत्तराल पैलथडी । चुकेल वेडी चौऱ्यांशींची ॥२॥ प्रपंचाचें
भोंवर जाळें । यांत सगळे अटकाल ॥३॥ काया वाचा आणि मनें ।
एकाजनादर्दन आठवावा ॥४॥

८८१. नामें प्रायश्चित्ताधिक । हाचि देख परमार्थ ॥१॥ श्रेष्ठ नाम
पावन जर्गी । तरती अंगीं अधमजन ॥२॥ नेणतीयांसी सोपें वर्म
जाणती कर्म सर्वही ॥३॥ कळा कुसरी कांहीं नका । वाचे घोका
रामनाम ॥४॥ एकाएकपणें मिनला । एकाजनादर्दनीं भेटला ॥५॥

८८२. विश्रंतीचें आसन घाल्सीयां जपा । मंत्र तोचि सोपा
रामनाम ॥१॥ सर्व याती वर्णां आहे अधिकार । रामनाम उच्चार
सोपा बहु ॥२॥ कल्पना अविद्या टाकुनी उपाधि । रामनामें समाधि
उघड दिसे ॥३॥ एकाजनादर्दनीं नाम पवित्र परिकर । साधनाचें
सार होचि एक ॥४॥

८८३. लावुनी आसन बैससी समाधि । तों तों उपाधी सहज
लागे ॥१॥ नाममुखीं गातां जोडे सायुज्यता । उपाधी तत्त्वतां दूरी
पळे ॥२॥ घडती कोटी यज्ञ यागांचें तें फळ । मुखीं नाम सबळ राम
असो ३ एकाजनादर्दनीं जया ऐसा नेम । तोचि पुरुषोत्तम जगामाजी ४

८८४. देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखीं
सदा ॥१॥ काया वाचा मनें संतांसी शरण । तेणें नारायण तुष्ट
होय ॥२॥ नामा परतें साधन आणीक नाहीं दुजें । एकाजनादर्दनीं
निज नाम सार ॥३॥

८८५. कलिकाळासी दरारा । रामनाम स्मरण करा ॥१॥
मुक्ति मुक्ति लागती पायां । करितां दया वैष्णवांनीं ॥२॥ सुगम
सोपें हेंचि वर्म । नको भ्रम मज दुजा ॥३॥ एकाजनार्दनी नाम सार ।
नाहीं बडिवार दुसरा ॥४॥

८८६. देवासी तों प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तूं गाये
सदोदित ॥१॥ कला हें कौशल्य अवघें विकळ । मंगळां मंगळ
रामनाम ॥२॥ एकाजनार्दनी नाम सुखीं गातां । मुक्ति सायु-
ज्यता पाठीं लागे ॥३॥

८८७. जगामाजी कीर्ति एक श्रीराम । वाउगा तूं भ्रम न करीं
जना ॥१॥ सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां । मग सुखसोहळा
काय उणें ॥२॥ येणें यातायाती चुकती संसार । भवभ्रम निर्धार
दुरी ठाके ॥३॥ सांपडलें वर्म आहां इहजनीं । एकाजना-
र्दनी नाम गाऊं ॥४॥

८८८. जयां नामाचा विश्वास । धन्य तेचि हरीचे दास ।
वंदीन पायांस । वारंवार तयांच्या ॥१॥ कुळ तारिलें सकळ । वाचे
नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक
॥२॥ ते भाग्याचे नारीनर । जयांचा ऐसा निर्धार । एकाजना-
र्दनी साचार । दृढ भाव रामनामीं ॥३॥

८८९. भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावें परम आवडीनें
॥१॥ सर्वकाळ करा नामाचें चिंतन । सदा समाधान होय तेणें ॥२॥
एकाजनार्दनी रामनामीं वृत्ती । वृत्तीची निवृत्ति सहज होय ॥३॥

८९०. जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजे जगत्र राम-
नाम ॥१॥ पाउला पाउलीं घडतसे यज्ञ । तेणें सर्व पुण्य हातीं
जोडे ॥२॥ संतांची संगति नामाचा निजध्यास । तेणें जोडे
सौरस हातीं मग ॥३॥ होई सावधान म्हणे जनार्दन । एक-
नाथा पूर्ण होईल धन्य ॥४॥

८९१. सांगेन तें धरा पोटीं । वांयां चावटी बोळू नये ॥१॥
एक नाम वदतां वाचे । कोटी जन्मांचें सार्थक ॥२॥ चुके जेणें
घेरझार । करी उच्चार रामनाम ॥३॥ एकाजनार्दनी साधन
सोपें । सांगतो जपें श्रीराम ॥४॥

८९२. सुळींच पापाचा नाहीं लेश । ऐसा घोष नामाचा ॥१॥
ब्रह्महत्या मात्रागमन । दारुण कठीण पाप हें ॥२॥ तेंही
नासे नामें कोटी । उच्चारीं होटीं रामनाम ॥३॥ नामें नासे
पाप । एकाजनादर्नी अनुताप ॥४॥

८९३. सकामासी स्वर्गप्राप्ती । ऐशी बोले वेदश्रुती ॥१॥
हाचि घेई अनुभव । सकाम निष्काम भजे देव ॥२॥ भजतां नि-
ष्कामें पै देवा । स्वर्ग मोक्ष कोण केवा ॥३॥ एकाजनादर्नी निष्काम ।
वाचे वदे रामनाम ॥४॥

८९४. बोखद घेतलिया पाठीं । जेवीं होय रोग तुटी ॥१॥
तैसें घेतां रामनाम । सुरे तेंथें क्रोध काम ॥२॥ घडतां अमृत-
पान । होय जन्मांचें खंडन ॥३॥ एकाजनादर्नी जैसा भाव । तैसा
भेटे तथा देव ॥४॥

८९५. वाचे ह्यणा रामनाम । तेंणें निवारे क्रोध काम । संसा-
राचा श्रम । सुरे कांहीं तिलमात्र ॥१॥ न लगे वेदविधि आचार ।
सोपा मंत्राचा उच्चार । अबद्ध अथवा शुचि सांचार । राम ह्यणा
सादर ॥२॥ एकाजनादर्नी धरुनी भाव । वाचे वदा रामराव ।
भवसिंधूचें भेव । सुरे तुझां कल्पातीं ॥३॥

८९६. अवघे रामराम वदा । नाहीं कळिकाळाची वाधा ॥१॥
अवघे वदतां नाम । नाममात्रें निष्काम ॥२॥ अवघे रंगुनी
रंगले । अवघे नामें उद्धरिले ॥३॥ अवधियां भरंवसा । एका-
जनादर्नी ऐसा ठसा ॥४॥

८९७. न करीं आळस रामनाम घेतां । वाचे उच्चारितां काय
वेंचे ॥१॥ न लगे द्रव्य धन वेंचणोंचि कांहीं । रामनाम
गाईं सदा सुखीं ॥२॥ सोवळे आचार न लगे विचार । पवित्र
परिकर नाम सुखीं ॥३॥ शुद्धयाति कुळ अथवा चांडाळ । स्त्री
अथवा बाळ हो कां नीच ॥४॥ एकाजनादर्नी नाहीं यातीचें कारण ।
वाचे उच्चारण तोचि शुची ॥५॥

८९८. कळिकाळ बापुडें नामापुडें दडे । ऐसे थोर पोवाडे
श्रीरामाचे ॥१॥ ऐसें वर्म सोपें सांडोनी शिणती । वांयां हीन होती

हाव भरी ॥२॥ असोनियां देहीं फिरती ते बायां । वाउगाचि
तयां शीण होय ॥३॥ एकाजनार्दनीं आत्मराम देहीं । असोनी न
कळे कांहीं शिणती बायां ॥४॥

१९९. मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें ॥१॥
बहुतीं सेविलें आदरें । तेंगें तरलें भवसागर ॥२॥ शुके उतरिलें
निगुती । दिघलें असे परीक्षिती ॥३॥ सेवितां आरोग्य झाला ।
एकाजनार्दनीं म्हणे भला ॥४॥

१००. जन्म कर्म अवघें व्यर्थ । ज्ञाते विवेकीं घेती अर्थ ॥१॥
हरी हाचि धर्म मुख्य । रामकृष्ण उच्चारी मुखें ॥२॥ दीन जाऊं
नेदी वाउगा जाण । काळाचें जनन रामकृष्ण ॥३॥ एकाजनार्दनीं
जन्म कर्म धर्म । ब्रह्मार्पण वर्म हेंचि खरें ॥४॥

१०१. आनंदें करोनी संसारीं असावें । नाम आठवावें श्री-
रामाचें ॥१॥ नामाचिया योगें संसार तो चांग । येरव्हीं तें अंग
व्यर्थ जाय ॥२॥ ऋषि मुनी सिद्ध संत महातुभाव । रामनामें
भव सुखें केला ॥३॥ नामें होय सुख नामें निरसे दुःख । राम-
नाम एक हृदयीं धरा ॥४॥ एकाजनार्दनीं नामाचा आठव । सुख-
दुःख भाव दुराविला ॥५॥

१०२. पुरुष अधवा नारी आलिया संसारीं । वाचे हरी हरी
भलया भावें ॥१॥ सुफळ संसार एका रामनामें । वाउग्या त्या
भ्रमें पतन घडे ॥२॥ जन्ममरणाचा तोडोनियां फांसा । वेगीं
हृषिकेशा भजा आधीं ॥३॥ एकाजनार्दनीं किती हें सांगावें । गुंत-
लेती हावे वाउगें तें ॥४॥

१०३. भवरोगासी वीखद । रामनाम हेंचि शुद्ध ॥१॥ येणें
तुटे रोगव्यथा । भुक्ति मुक्ति वंदिती माथा ॥२॥ न लगे आणि-
काचें काम । वाचे वदे रामनाम ॥३॥ पथ्य एक शुद्ध क्रिया ।
एकाजनार्दनीं लगे पायां ॥४॥

१०४. योग याग तप न लगे साधन । वाचे रामकृष्ण जपे
आधीं ॥१॥ कायिक वाचीक मानसीक भाव । तेंगें सर्व ठाव
एकरूप ॥२॥ संसार सांकडें भ्रमिष्टासी पडे । उच्चारितां नाम तया

न पडे सांकडे ॥३॥ एकाजनादीनी नेम हाचि राम । सोपें तें
वर्म गूढ नको ॥४॥

१०५. रामकृष्ण ऐसें नाम । सुलभ सोपें तें सप्रेम । उच्चा-
रितां निल्य नेम । तथा पेणें वैकुण्ठ ॥१॥ नका करूं आळस कोणी ।
लहान थोर धरा मनीं । तुटेल आयणी । जन्म आणि मृत्यूची
॥२॥ आहे मज भरंवसा । एकाजनादीनीं ठसा । आळस नका करूं
सहसा । लहान थोर सकळ ॥३॥

१०६. सोपा मंत्र वाचे हरिहरि ह्यणा । तुटेल बंधना यमाचिया
॥१॥ न करीं आळस हाचि उपदेश । येणें सावकाश तरती जर्गी ॥२॥
कळीमाजी सोपें रामनाम ध्यान । यापरतें साधन आन नाहीं ॥३॥
एकाजनादीनीं न करीं आळस । रामनाम घोष मुखें करीं ॥४॥

१०७. नामधारक हो कां भलता । त्याचे चरणीं ठेवीन माथा
॥१॥ न ह्यणे उत्तम अधम । सुखीं जपतां रामनाम ॥२॥ याती-
कुळाचें कारण । नाहीं नाहीं नामाविण ॥३॥ नाम जपे तोची श्रेष्ठ ।
एकाजनादीनीं वरिष्ठ ॥४॥

१०८. राम म्हणोनी दीन येती काकुलती । त्यांच्या यात-
नेचे दोष सांगावे किती ॥१॥ काय सांचलें नाठवे पाप । नामें
निष्पाप महादोषी ॥२॥ चित्रगुप्त जंव पाहे वही । कोरडें पान
रेषही नाहीं ॥३॥ खोडीना मोडी समूळ उडे । एकाजनादीनीं
नामें पाप झडे ॥४॥

१०९. अवधें जन्म उत्तम । वाचे स्मरा रामनाम ॥१॥ अवधे
वदती नाम साचें । धन्य धन्य ते दैवाचे ॥२॥ संतसंग सदां ।
अवघा तथा हाचि धंदा ॥३॥ अवधे वर्ण उत्तम । भेदाभेद नाहीं
काम ॥४॥ अवघा एकाजनादीन । भेदाभेदाचें नाहीं कारण ॥५॥

११०. तुज सगुण जरी ध्याऊं तरी तूं परिमित होशी । तुज
निर्गुण जरी ध्याऊं तरी तूं लक्षा न येसी । साचचि वेद पुरुषा
न कळे श्रुति अभ्यासेंसी । तो तूं नभाचा जो साक्षी शब्दें केवि
आलुडसी ॥१॥ रामराम रामा सच्चिदानंदा रामा । भवसिंधु
तारक जय तूं भेषश्यामा । अनंत कोटी ब्रह्मांडधीशा अनुपम्य

महिमा । अहं सोहं ग्रासुनी हें तो मागतसे तुझां ॥२॥
अष्टांगयोगें शरीर दंडूनि वायुसी जुंझ घेवो । बहुसाल अंत-
राय तयाचा येतसे भेवो । कर्मचि जरी आचरूं दड धरूनियां
भावो । विधिनिषेध माथा अंगीं वाजतसे घावो ॥३॥ तीर्थ-
यात्रेसी जाऊं तरी तें तीर्थ दुरी राहे । पर्वकाळ विचारितां
नित्य काळ वांयां जाये । हातीं जपमाळा घेऊनि अगणित गणूं पाहे ।
तेथें पापिणी निद्रा घाला घालूनियां जाये ॥४॥ गृह शिखा-
सूत्र त्यजुनी संन्यास करूं । न नासे संकल्प तयाचा धाक
थोर । तेथें मन निश्चळ न राहे यासी काय बा करूं ।
वेषचि पालटे न पालटे अहंकार ॥५॥ जनीं जनार्दन प्रत्यक्ष डोळा
कां न दिसे यासी । ममताहंक्रुतिनें योगी बुडविले साधन आश्र-
मासी । एकाजनार्दनीं सिद्ध साधन कां न करसी । सांडी मांडी
न लगे मग तूं रामाचि होसी ॥६॥

९११. श्रुतिशास्त्रां अति दूरी । तो परमात्मा श्रीहरी । तो दशर-
थाचे घरीं । क्रीडतु राम ॥१॥ क्षण एक नमस्कारा । नातुडे सुरवरा ।
तो रिसां आणि वानरां । क्षेम देतो राम ॥२॥ वरणीं शिळा उद्धरी ।
नामें गणिका तारी । तो कोळियाचे घरी । पाहुणा राम ॥३॥
शिवाचें निजथ्येय । वाल्मिकाचें गुह्य । तो भिल्लणीचीं फळें खाय ।
श्रीराम ॥४॥ न कळे ध्यानीं मनीं । तो नातुडे जो चितनीं । तो
वानरांच्या कानीं । गोष्टि सांगे राम ॥५॥ एकाजनार्दनीं एका । श्रीराम
निजसखा । वानरें वनचरें फुका । तारियेलीं ॥६॥

श्रीरामचरित्र.

९१२. दशरथ संतानहीन जाला । पुत्रजन्य याग केला ॥१॥
सांगे वसिष्ठ आचार्य । धर्मशास्त्र ऐके राय ॥२॥ पुसों जावें
जी डोहळीयां । जे जे प्रिया मागती ॥३॥ ऐका कौसल्या सं-
भ्रम । उदरीं संभवला राम ॥४॥ पुसों जातां डोहळे । आ-
नअन्य तें बर्तलें ॥५॥ जनार्दन उदरा आला । एकाएकीं
डोळिया घाला ॥६॥

९१३. एकपर्णे विण प्रसवला । विदेहीं जन्मला श्रीराम ॥१॥
 पुरवी पितामहाचा पिता । तथा प्रसन्न सुभातु होता ॥२॥ थालांनीं
 सूर्यवंशीं तंव पिता । जन्म जाला श्रीराम ॥३॥ एकाजनाईनीं
 श्रीराम । सर्व हरतील श्रम ॥४॥

९१४. रीच नाही कोणा पाहूं आले जना । फिलें पारणें
 लोचनाचें ॥१॥ नाचत नारद गाताती गंधर्व । तुंबर हावभाव
 दाविताती ॥२॥ स्तुति करी शेष न वर्णवे वेदांसी । स्तवन वि-
 रिंची करीतसे ॥३॥ करिताती नारी अभ्यंग रामासी । पायांवरी
 त्यासी न्हाणिताती ॥४॥ नीति नाही गुण विश्वाचा जनित ।
 त्याचिया माथा पाणी घाली ॥५॥ घाली तेल माथां माखीत
 ते टाळु । दीनाचा दयाळु कुर्वाळी ती ॥६॥ तीर्थे वास क-
 रती जयाचीये चरणीं । पायांवरी न्हाणी त्यासी माता ॥७॥
 लाउनी पालव रामासी पुसिलें । वेगीं फुंकियेले कान दोन्ही
 ॥८॥ दोषी दोहीकडे सिद्धि बुद्धि जाणा । घातिलें पाळणां
 रामराजा ॥९॥ त्यांनीं धणीवरी गाईला पाळणा । एकाजना-
 र्दना पडुडविलें ॥१०॥

९१५. पोटीं भय आतां तुजला कशाचें । ध्येय हें शिवाचें
 अवतरलें ॥१॥ तरले अपार पांपी मूढ जन । ऐकतां वितन देव
 तोषे ॥२॥ तोषोनियां गुरु ह्मणे लागे पायां । कौसल्या ही जाया नोहे
 तुसी ॥३॥ तुझी भक्ति वाढ केली आली फळा । तो सुखसोहळा
 पाहें आतां ॥४॥ आतां करूं स्तुति श्रीराम रक्षितां । तारी निज-
 भक्तां सत्ताबळें ॥५॥ बळें गेला लग्ना सागराचे पोटीं । तेथें तो क-
 पटी घात करी ॥६॥ करी विघ्न ताहूं बुडविलें सागरीं । एकाजना-
 र्दनीं निर्धारी देव राखे ॥७॥

९१६. पहा ऋषी आले मागावया दान । शांति करूं यज्ञ
 ऋषीचिया ॥१॥ ऋषिलागीं पूजा सिद्धि नेजं पैजा । राक्षसांच्या
 फौजा मारूं बळें ॥२॥ मारूं बळें आतां त्राटिका सुबाहु । द्विजां-
 लागीं देजं सुख मोठें ॥३॥ भेटे पुढें कार्य ऋषि भार्या वनीं । ला-
 उनी चरण उद्धरावी ॥४॥ उद्धरावें तृण पशु आणि पक्षी । जया

जे आपेक्षी देऊं तया ॥५॥ तया ऋषिसंगें जनकाचा याग । एका-
जनार्दनीं मग धनुष्य भंगी ॥६॥

११७. तेथें रावणाचा गर्व परिहार । पणिली सुंदर सीता देवी
॥१॥ देवीं तुंदुभी वाजविल्या अपार । तेव्हां कळों सरे भार्गवासी
॥२॥ भार्गव पातला आला गर्वराशी । कोणें धनुष्यासी सोडियेलें ॥३॥
भंगियेला गर्व तोषला भार्गव । एकाजनार्दनीं अपूर्व आशिर्वाद ॥४॥

११८. श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिकां चिंता गहन । स-
मस्त देव मिळोन । चतुरानन विनविला ॥१॥ देव ह्यणती ब्रह्म-
यासी । तुझें आश्वासन आह्वांसी । श्रीराम अवतार सूर्यवंशीं । तो
रावणासी बधील ॥२॥ सपुत्र बंधु प्रधान । राम करील राक्षस कं-
दन । तेणें देवांसी बंधमोचन । एकाजनार्दन होईल ॥३॥

११९. लंकाबंदीं पडले देव । सुटका चिंतिताती सर्व ॥१॥
रामा रामा रामा दशकंठनिकंदन रामा । भवबंधविमोचना तारीं
कृपां करीं हो भेषश्यामा ॥१॥ वेगीं बांधोनि सत्याचा सेतू । करी
अधर्मा रावणाचा घातू ॥२॥ थोर पसारत वासना भुजा । तुजवां-
जुनी छेदिता नाहीं दुजा ॥३॥ अहं गर्वित रावणू । छेदी सोडुनी
कृपेचा बाणू ॥४॥ त्रिगुण लंका हे जाळुनी । सीता प्रकृती सोडवी
निजपत्नी ॥५॥ अखंड लाउनी अनुसंधान । तोडी देहबुद्धि बंधन ६
अनन्य शरण जनार्दना एका । त्यासी राज्य करुनी दिधलें देखा ७

१२०. सत्य करीं आपुलें वचन । आमुचें करीं बंध मोचन ।
आमुचे विपत्तीचें विधान । सावधान अवधारीं ॥१॥ इंद्रबारी चंद्र
कन्हेंरी । यम पाणी वाहे घरोघरीं । वायु झाडीं सदा बोसरी । विधि
तेथें करी दळाकांडा ॥२॥ अश्विनीदेव दोन्ही । परिमळ देतीं
स्त्रिये लागुनी । विलंब अर्धक्षणीं । दासी बांधोनि धुमसिती ॥३॥
मारको केली तराळी । सठवी बाळालें पाखाळी । रात्री जागे काळी
कराळी । मेसको बळी शोभनिया ॥४॥ मरैळ देव कानडा । करी
राक्षसांच्या दाढा । आरसा न दाखवी ज्या पुढा । तो रोकडा बु-
काळी ॥५॥ विघ्न राहूं न शके ज्यापुढें । तो गणेश बापुडें । गाढ-
वांचे कळप गाढे । एकाजनार्दनीं वळीत ॥६॥

९२१. अग्नीस आपदा बहुवस । रावणाचे असोस । नानापरीचे स्पर्श दोष । धुई अहर्निशी धुपधुपीत ॥१॥ उदक सेवा वरुणा हाती । विजणे सेवा नित्य वसंती । निरोप सांगावया वृहस्पती । प्रजापती शांतिपाठा ॥२॥ ऐसे आम्ही देव समस्त । रावणाचे नित्यांकित । लंके आलिया रघुनाथ । एकादनार्दनी बंध मुक्त करील ३

९२२. रघुनंदन पार्यी गेला । रथ त्वां कारे आणिला ॥१॥ सूर्यवंशी नारायण । माझा राघव जातो वना ॥२॥ सूर्यवंशी दिनकरा । तपू नको तू भास्करा ॥३॥ अहो धरणी मायबहिणी । सांभाळाहो कोदंडपाणी ४ एकाजनार्दनी भाव । पदोपदी राघवराव ५

९२३. कर्पीद्रा सुखी आहे की । षड्गुण तरु हा राम ॥ध्रु०॥ कनक कुरंग पाठीं श्रमले । प्रभु सर्वज्ञ काम ॥१॥ मज विरहित त्या निद्रा कैची । अखिल लोकाभिराम ॥२॥ सौमित्रा दुर्वाक्ये छळिले । त्याचा हा परिणाम ३ व्यंबक भंगी एकाजनार्दन । करिती विबुध प्रणाम ४

९२४. कधीं भेटेल रघुपती । मजला सांग वा माहती ॥ध्रु०॥ मी अपराधी शब्द शराने । दुःखीत उन्मीळापती । कीं मजला सांग वा० ॥१॥ साधु छळले माझे मज फळले । वनीं राक्षससंगती ॥२॥ दीन जनार्दन आश्रय तुझा । सज्जन जन जाणती ॥३॥

९२५. कपटें रात्रणहो गेला रामु । तंव शमला त्याचा कपट भावो । संकळवृत्ति रामान्नि देखे फिटला देह संदेहो । सबाह्य अभ्यंतरीं रामु नांदे सितेसी नाहीं तेथे ठावो रया ॥१॥ रामराम राम अवघाचि राम । फिटला रावणाचा भ्रम । भोग्य भोग भोक्ता रामुचि झाला कैचा उठी तेथ कापुरेया ॥ध्रु०॥ जनीं रामु वनीं रामु नरनारी देखे रामु । तो हा रामु कीं कामु निःसिम नेमु । सरला भावनेचा भ्रमु । कामाचेनी काजे कपटें रामु । होता फिटला तयाचा जन्मु भ्रमु रया ॥२॥ ऐसा सकळरूपें रामु स्वरूपें आला काय कीजे त्यासी पुजा । रामांचा बाणीं सीरें छेदुनि चरणीं वाहातसे बोजा । रामाचा विश्वासु बाणला त्या रावणासीरे निघती अधिक पैजा ॥३॥ हृदयीं रामु तेंचि अमृत कुपिका । झणोनि सिरें निघती तया देखा । शिरांची लाखोलीं रामासी वाहिली । अधिकचि येतसे

हरिखा । अवघाचि राम गिळियेला रावणें । देह कुरवंडी केला तथा
सुखा रया ॥४॥ शरणागता दिधलें तें तत्र उणें । ह्यणेनि अधिक
घेतलें रावणें रामाचें यश तें रावणा । विजयगुढी विचारुनि पहा पां
मनें । अरि मित्रा समता समान एकपदीं एकाएकीं केलें जनार्दननें रया ५

१२६. साधन कांहीं नेणें मी अबलां । श्यामं हें रूप बैसलेंसे
डोळां । लोपली चंद्रसूर्याची कला । तो राम मीसा जीवांचा जि-
व्हाळा ॥१॥ राम हें माझे जीवांचें जीवणें । पाहतां मन हें जालें
उन्मन ॥४०॥ प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेही मार्ग न दिसे
आकाशा । खंडली गति श्वासोच्छ्वासा । तो राम माझा भेटेल हो
कैसा ॥२॥ यासी साच हो परिसा कारण । एकाजनार्दनीं शरण ।
कृपा होय परिपूर्ण । तरीच साधे हें साधन ॥३॥

सीता-मंदोदरी-संवाद.

१२७. एका संत सज्जन । निजहित कुचाल पूर्ण । करुनी सर्वा-
गाचे कान । शब्दार्थ जाणावा ॥१॥ जीवामाजी घालुनी जीव ।
परिसतां हे अर्थ गौरव । तें सिद्धी पावे कार्य सर्व । भवविभव निवारे
॥२॥ असो आतां जानकीसी । मंदोदरी अति प्रीतीसी । पुसती
जाली वेगेंसी । रामानुभव तो कैसा ॥३॥ सांगे एकाजनार्दन । चित्त
करा समाधान । अनुभवाचें लक्षण । सावधान ऐकावें ॥४॥

१२८. श्रीराम व्यापक कीं एकदेशी । हें सांगावें मजप्राणीं
सकळ देहीं श्रीरामासी । स्थिति कैसी वस्तीची ॥१॥ जरी ह्यणसी
परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिलें खण । आत्माराम हें अभि-
धान । न घडे जाण त्यासी ॥२॥ जरी त्यातें व्यापक म्हणसी ।
तरी तो सर्वभूत निवासी । तेथे उपेक्षितां रावणासी । अद्वैत भज-
नासी अभाव ॥३॥ एकाजनार्दन । भेद भाव्य वचन । राम पर-
मात्मा जाण । सर्वगत निर्धारें ॥४॥

१२९. ब्रह्म धरुनी सुंगीवरी । रामव्यापक चराचरी । तो राव-
णाचे शरीरी । इंदियव्यापारी । नोदत ॥१॥ रामानुसंधान रावणी ।

भजतां हीय कोण हानी । हें सांगावें साजणी । प्रीति कवनी मज-
 ल्हागीं ॥२॥-ह्यांसोनियां सीता सुंदरी । उत्तर देती अति कुसरी । तें
 परिसोनी मंदोदरी । विश्वांति थोर पावेल ॥३॥ शरण एकाजनादनी ।
 दृश्यादृश्य वचन । परिसोनी समाधान । देह स्थिती निरसे ॥४॥

९३०. सावध ऐकें साजणी । प्रवेशतां रामानुसंधानीं । चित्त
 चित्तपणा विसरनी । राम होउनी स्वयें राहे ॥१॥ द्रष्टा परिच्छिन्न
 होय । तें दृश्य दृश्यत्वे दिसों लाहे । श्रीराम स्वयें तैसा नोहे । परी
 तें माय सांगेन ॥२॥ श्रीराम होउनी व्याप्य एक । असतां राम
 होवावें व्यापक । त्रिपुटीचा अभावो देख । व्याप्य व्यापक तथें कैचें
 ॥३॥ म्हणसी सर्वांच्या अंतरीं । राम असे चराचरीं । तो रावणाचे
 शरीरीं । एकाजनादनीं नांदत ॥४॥

९३१. राम सर्वांच्या हृदयीं आहे । धरितां त्या हृदयस्थाची
 सोये । तथें रामरावणु कोठें आहे । सांग माये यथार्थ ॥१॥ भोगि-
 तां हृदयस्थासी । अवकाश कैचा भोक्त्यासी । तथें रावण कैचा
 आणिसी । जें तयासी भोगावें ॥२॥ दृश्याचिये भेटी । दृश्यपणें
 उठी । होतां तेणेंसी जुटी । तोही शेवटीं असेना ॥३॥ आतां नाहीं-
 पणें असे । असे तोचि दिसें । एकाजनादनीं पिसें । रावणाचें कायसें ४

९३२. ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पूर्णावस्था मंदोदरी । चढली
 स्वेद कंप शरीरीं । आनंदलहरी दाटली ॥१॥ इंद्रिय विकळता
 जाली । चित्त चैतन्या मिठी पडली । अंतरीं सुखोर्मा दाटली । तेणें
 पडली मूर्छित ॥२॥ बाप सदगुरूचें सामर्थ्य । आलोलिक अति अ-
 द्भुत । वचनमात्रें शक्तिपात । जाला निश्चित मंदोदरी ॥३॥ नाहीं
 हस्त मस्तक । कृपा कवळोनी देख । वचनमात्रें दिधलें सुख ।
 एकाजनादनीं सरेना ॥४॥

९३३. राम रावण रणांगणीं । युद्धा मिनले निज निर्वाणी ।
 येरयेरातें लक्ष्मि । स्वयें विधीं पाहे ॥१॥ तंव गज ध्वजीं राम ।
 रामचि धनुष्य बाण । रामरूप आपण आपणा देखें ॥२॥ रावणा
 पाडिलें ठक । रामरूप कटक । पारिकें आणीक । तया न दिसे

काहीं ॥३॥ रामरूप नर । रामरूप वानर । वैरी निशाचर ।
रामरूप ॥४॥ रावण पाहे लंकेकडे । रामरूप लंकेचे हुडे । सबाह्य
चहूकडे । राम दिसे ॥५॥ ऐसे निर्वाण युद्ध । विसरला द्वंद्व भेद ।
एकाजनार्दनी आनंद प्रगटला ॥६॥

१३४. तेहंतीस कोटी देव बांदवडी लंका बंदीखान । गडलंका
बंदीखान बंदिमोचन राम चिंतन देव करिती ध्यान । अंतगती
सीता सती चोरनी नेली जाण । अठरा पद्मे वानर भार । वीर
चालिला दारुण राम चालिले आपण ॥१॥ राम चढत रथ क्षिती
डोलत । त्रैलोक्य कंपायमान । रथु घडघडी शेषु फडफडी कूर्म
लपंवी मान । वराह बुडी दाढा तडतडी समुद्रा घाली पलाण मेरु
कुळाचळ । कांपती चळचळ राक्षसा निदान ॥ध्रु०॥ हनुमान बळी
फाळी आसाळी । अखय पौळी उपटितु ब्रह्मा ब्रह्मपार्शी वांधोनी
त्यासी । आणि लंकेसी अनर्थू रावणू यासी हाणे खर्गेंसी । घाव
हनुमंतु हाणतु घावो पोवतु कैसा पैलु जैसा रामेसी कैसा
भीडसी तूं ॥२॥ पुंसि लावूनि आंगी हनुमान रागी दावो दावो
सवेगी तेणें केला । विभिषणु तेवेळीं रावणाजवळीं बुद्धि सोजवळीं
भेदला । त्यासी हाणोनि लाथा दवडी सर्वथा शरण रघुनाथा तो
आला । न जीणता रावण लंकादान पूर्व संकल्प घातला रामें ॥३॥
रामाची व्याति वाणू किती शिळा तरती सागर । स्वयें बुडती
आणिका बुडवती तरोनि तारिती वानर । लंका पारि सुवेळा गीरी
रामु भारी दुर्धर । दाहाछत्रें लंकेवरी रावण पाहे नर वानर । येकु-
बाण सोडी काढुनी वोढी दाहाछत्रें पाडी रघुवीर ॥४॥ शिष्टाई
करितां अंगदु धरितां मंडपु अवचिता आणिला । मंडपु शिरीं
देखोनी दुरी राम भारी कोपला । लंका विभिषणा दिधळी जाणा
तेथील अर्थु कां आणिला । स्वामीबळें उडतां बैसला माथां म-
जही न कळतां पै आला । तेणेंची उड्डाणें आनंदें तेणें सभेसी
मंडप सांडिला ॥५॥ हुडहुडां तत्काळी वानर महाबळी वीरा
खंदवी करिती । दांडे गुंडे पर्वत खांडे बळी अतुर्बळी हाणती ।
खंडें त्रीशूळ कौती मुद्रल हातीं भाले कपाळी रोवीतीं । मुच्छीं धरुनी

वानरा भवडिती गरगरां येरे निशाचरां उपटिती ॥६॥ सेली सांबळ-
 धर कोतेकर आळा उंच व्हाणका तोमर । आळगाईत बाणाईत त्रि-
 शुळ चक्र धनुर्धर । अश्व गजपती नरपती नावाणगे वीर थोर
 थोर । नरांतक सुरांतक रणकर्कश दुर्धर । काळांतक यमांतक वि-
 कटमुखें भ्यासूर ॥७॥ नळ नीळांगद जांबुवंत सुप्रीव महाविर
 तार तरळ । गव गवाक्ष गंधमर्दन दुर्धर हनुमान महावीर अजर-
 मर । सुखें नुदधीं मुख दुस्तर वृक्ष पर्वत हातीं न मिले जुपती ।
 चालिले करिती भुभुःकार ॥८॥ वीरां वानरां रणीं झोट धरणीं
 मागें कोणही न सरती । निशाण दणदण खड्गें खणखण बाण सण-
 सणां सुटती । उरीं शिरीं माथां घायें देतां टणके कैसे उठती ।
 वृक्षें रथू मोडिती गज झोडिती वीर पाडिती पै क्षिती । लंकेपुढा
 अशुद्ध भडभडा रणनदी वाहती ॥९॥ रावणसेना मोडिली
 जाणा कोपु दशानना पै आला । ढोल टमक भेरी रण मोहरी
 घावो निशाणा घातला । निशाचर वीर आला अपार भार
 दुर्धर चालिला । दाहाळत्रें शिरीं रावणावरी रामु सन्मुख लो-
 टला ॥ वानर भारीसपरिवारी रामु कैसा देखिला ॥१०॥ शाम-
 सुंदर अति मनोहर मूर्ति चिन्मात्र चिद्रती । आभाळ भाळा टि-
 ळकु पिंवळा रेखिला अति निगुती । कुंडलें साकार निराकार श्रवणें
 विकार लोपती । देखोनी वदन कोटी मदन लज्जा अनंगा ते
 होती । चंद्र क्षीण बापुडा उपमे थोडा पूर्ण इंदु रघुपती ॥११॥
 ऐसा मुख्य मयंक निष्कलंक आत चकोर सेविती । आवाहू भावो
 आजानुबाहो धनुष्य मिरवै त्या हातीं । द्वैत दळण करी पूर्ण बाणु
 शोभा सद्रती । विजुकासे विसरली अस्तगती चरणीं तोडरु गर्जे
 घोर विवरी कांपती ॥१२॥ रामु रावण वरुषे बाण पवन पूर्ण खिळीला ।
 बाणाचा वळसा फिरतो कैसा लोह धुळारो उठिला । शर पिसारा
 सुटला वारा रावणु आंवरा उडविला । वाहाटुळी पान भ्रमें जाण तेवीं
 दशानन भ्रमला । न लगतां घावो रावण पाहो युद्ध क्रोधु सांडिला ।
 कुंभकर्ण वळी तिथेवेळीं देउनी आरोळी उठिला ॥१३॥ माहा मोह
 घूर्ण कुंभकर्ण अर्धचंद्रे निवटिला । निकुंभळागिरी आटकभारी हनु

आग्री चालिला । इंद्राजीत नीकटे कोटीं कपटे करी सपाटे येकला । वाळ ब्रह्मचारी निराहारी तें । इंद्राजीत मारिला । तें देखोनी रावण कोपला पूर्ण राम गर्जोनी हाकिला ॥१४॥ रामनाम जल्प फेडी पाप करी निष्पाप नामें एकें । रामविगळें जाण न विधेआन अनुसंधान नेटकें । तंव गर्जोराम ध्वजीराम रामरूप आसके । रामु नर रामु वानर रामु निशाचर निमीखें । पाहे लंकेकडे राम चहुंकडे मार्गे पुढें रामु देखे । धनुष्य बाण रामपूर्ण आपण्या राम बोळखे ॥१५॥ ऐसें युद्ध देखे परम सुख रावण हरिखें कोंदला । छेदुनी दशमुख केला विश्वमुख रामसम्यकु तुष्टला । नैश्वरासाठीं स्वरुपीं भेटी रामु कृपाळु होय भला । राजपद नेलें स्वपद दिधलें आत्माराम प्रगटला । एकाजनादनीं आनंदु । त्रिभुवनीं देह विदेह रामु जाहला ॥१६॥

९३५. भिळणी बाळा वनीं वैचितां फळा । देखिला रामरावो ठक पडिलें डोळा ॥१॥ गोडणी सोहंमार्गी गीतीं गाती रामा । आनंदें नाचती दृष्टी देखोनी रामा ॥२॥ देखोनीं रामरावो कैसा झाला भावो । सेवितां कंदमुळें आढां दिसतो देवो ॥३॥ सफळिता तह्वरीं साचें राम आभासे । पहा जनीं वनीं अवघा रामाचि दिसे ॥४॥ चारा हरवेटी वीरा भरुनियां पाटी । फळामाजी फळ राम सफळीत दृष्टी ॥५॥ आसनीं शयनीं आढा आणीक बोधु । एकाजनादनीं गोड लाविला वेधु ॥६॥

९३६. अहि रावणें राम धरुनियां नेला थोर मांडले निर्धाण । घायातळीं राम उभा करुनियां म्हणतसे करीरे स्मरण ॥१॥ जगाच्या संकटीं रामातें स्मरती रामें स्मरावें कवणा । देवाचें मरण भक्तें चुकविलें म्हणोनी अमर केला हनुमंतु ॥२॥ न तुटे न जळे न वुडे न ढळे संसारीं असोनी अलिप्तु । दुसरेनि अवतारें रामांसी जन्मु परि हनुमंत जन्मातीतु ॥३॥ देवासी जन्ममरण दिसते अविनासी । एकाजनादनें केले भक्ते या ॥४॥

९३७. इंद्रिय देवार्थी सुटली बांदवडी । स्वानंदें उभविली गुढी सरली असुर धाडी ॥१॥ रामराज्य झालें रामराज्य झालें । रामराज्य झालें सद्गुरूचेनि बोलें ॥२॥ अहं रावणु रामें मारिला

प्रचंड । धरी मारी देहीं सरला इंद्रिय दंड ॥३॥ त्रिकुटशिखरी पि-
टलें रामराज्य धेंडे । क्रोधादि असुर गेले कहनी काळीं तोंडें ॥४॥
विषयाचे करभार कामिनी करिती अंतू । राम सामराज्यें विराला
मन्मथू ॥५॥ रामनाम तेथें कळिकाळ कांपती । रामनामें सम अध-
मोत्तमा मुक्ती ॥६॥ शरणागत निज स्थापिले निजपदीं । रामनामें
जड तरती भवाब्धी ॥७॥ एकाजनार्दनीं रामनाम जपे । रामराज्य
झालें सद्गुरुकृपें ॥८॥

९३८. कौसल्या यज्ञशेष सेवनी राम जन्मला तिथेचे पोटीं ।
वनवासासी जातां वियोग पावली दुःख शोकें हिंपुटी ॥१॥ धन्य
धन्य ते अहिल्या शिळा । हरिच्या पावली चरण कमळा । व्यंबक
भंजनी जानकी पणिली केली एक पतिव्रता राणी । रामा वेगळी
रावणें चोहूनियां नेली दुःखांत अशोकवनीं ॥२॥ रामें रणांगणीं
राक्षस मारिले । ते मरणातीत होऊनि ठेले । देवांचीं बंधनें तोडिलीं
रामें । शेखीं अमर ते प्रळयीं निमाले ॥३॥ दशरथ पिता निमाला
त्याचें कलेवर पचे तैल द्रोणीं । सकुडी अयोध्या वैकुंठासी नेली ।
अभिनव श्रीराम करणी ॥४॥ सुरांचा कैवारी कीं असुरांचा वैरी ।
ऐसें न मानींच रामरावो । वैरियाचा बंधु विभिषण आप्तु । एका-
जनार्दनीं समभावो ॥५॥

९३९. अंगें येऊनियां रामें नवल पैं केलें भवाब्धीं बांधला
सेतु । अतिशयेसी जड दगड तैसे मूढ नामेंचि तारितु । अविश्वासिय
तेथ मार्गाचि न कळे स्वेतबंधीं भवे आवर्तु रया ॥१॥ रामीं आरामु
त्या संसार समु अभिमानिया तोचि पशु । अंतरीं बोध नाहीं
बाहेरीं ज्ञातेपण लटक्याचा न घेती त्रासु ॥२॥ सर्वातीरीं राम
म्हणोनि बोलती । परी बोला ऐसी नाहीं स्थिति । चरणीं लागल्या
शीळा उद्धरल्या हे तंव रायाची ख्याति । तेंचि रामु हृदयीं अवि-
श्वासें नरका जाती रया ॥३॥ राम म्हणतां गणिका उद्धरिली सरला
संसार लेशु । सकळ शास्त्र मंथूनि श्रुति वाखाणितां नये चित्तींचा
विश्वासु । वेश्ये निपटारे वाचूनियां जालो मा नुरेचि संसार पाशु
रया ॥४॥ अंतरीं रामनाम सांगती कानीं । परी न सांगती वेद

ध्वनी । वेदाचा विश्वासु कर्म प्रकृति परी राम तारील निर्वाणी ।
तोचि राम जीतां विश्वासें भजाल तरी सेवक होईल निदानी ॥४॥
सांडोनि अभिमान विश्वासें भजाल तरी स्वयेंचि व्हाल राम ।
मातीयेची मूर्ति द्रोण करुनियां कीं लौकिका फावला भावो । एका-
जनार्दनीं एकपणें भजतां । संसारासी नुरे ठावो रया ॥५॥

१४०. देवासी नागवे ग्रहांचाही ग्रहो । तो राम रावणें आ-
णिला रणा । सुरनर वानर भक्त निशाचर समूह मीनलीसे सेना ।
चैतन्य चोरटी ते रूपें गोरटी आणिली राम अंगनारें रे ॥१॥ राम
देखोनी दिठी । हरिखली गोरटी । स्वानंदाची सृष्टी हेलावतु । जा-
नकी पाहे रघुनाथा । राम न पाहे सीता । चरणावरी माथा ठेचूं
नेदी ॥२॥ तंव देव म्हणती देवा सीतेचिया भावा । नमस्कार
ध्यावा अनुसरू आतां । विनविती जगत्पति ऐकें सीतापती । उभी
आहे तिष्ठती जनक तनया । विनवी विभिषण मृदुवचनीं लक्ष्मण ।
सीतेलागीं रावण निर्दालिला । जी लागीं शिणविलें तिसीं कां दु-हा-
विलें । हनुवंत ह्याणे बोले सांगा स्वामी ॥३॥ तूं जीवीचें न सांगसि,
आणि मौन्यची राहासी तें गुढ वेद शाखांसी न कळे मा । आर्षीं
तंव वात्रें प्रकृतिचीं पामरें तें केवीं वनचरें जाणोन वा । सीता सीता
घोकणीं ते जनकनंदिनी । उभी असे येउनी जवळी मा । जवळीं
आल्या पाठी तूं न पाहासी दृष्टी । कुसरी हे उफराटी न कळे आझां
॥४॥ पाहोनी छवंगम इच्छातेसे बोले राम । विषयीं विषय काम
आम्हां नाहीं । हे परपुरु मीनलीं ऐसी झाली बोली । प्रकृति अंगिकारीली
कैसी जाय । तरी हे जीवाची मोहिनी काम जनित जननी ।
देखतां नयनीं भुलवी जंगा । तरी हे दिव्य देऊनि पाहा हो दाखवूं
शुद्ध भावो । संज्ञा रामरावो करुनी ठेला ॥५॥ हें देखोनी समस्त
राहिले तटस्थ । हनमंत काय तेंथें करिता झाला । हें विषम
विश्वकुंड पेटविलें प्रचंड सहजांमी उदंड प्रज्वालिला । येरी कुंडा-
कडे पाहे तंव रामरूप दिसताहे । नवल दिव्य माय अरं-
भिलें । येथें भावचि प्रमाण अग्नीमाजी स्नान । करुनी
रामचरण दड धरीन ॥६॥ अगा परिसें तेजोराशी तूं साक्षी

या कर्मासी । जठरींचा जठरवासी जठरामी । चपल चंचल भोगें
मन जेथें जाय वेगें । सरिसा पुढें मागें अवघा राम । राम सांडोनी
मना विषयो ये जरी ध्याना । तरी देह हुताशना दग्ध करीं वा
॥७॥ वाचिक व्यापारु स्वरवर्ण उच्चार । रामेंविण अक्षर केवें
निधे । वचना वदनीं राम कथे मेघःश्याम । रामेंविण उपशम शब्द
नाहीं । वाचा जे वावडे तें तें राम घडे । रामेंविण उघडें वचन
नाहीं । हांकीं हांकीतां हाका हाके माक्षी राम देखा । नाहीं तरी देव
मुखा दहन करी ॥८॥ हे काथा आतळे तेथेंची राम भिळे । रामा-
विण वेगळें उरलें नाहीं । देहो देहो देहो बहुतांसी संदेहो । देहीं
रामरावो प्रगट नादें । राम श्वासोश्वास रामनिमीष निमीष्य ।
रामामाजी वास रामपणें । रामेंविण शरीर क्षीण जाय आनमोहर ।
तरी देहो हा वैश्वानर भस्म करी ॥९॥ जागृतीं जें जें दिसे
तें तें राम असे । स्वप्नीं जें आभासे तेंही रामु । सुषुप्तीचें
सुख केवळ राम देख । रामेंविण आणिक नाहीं नाहीं । आम्हां
रामरूपीं उत्पत्ति रामरूपीं स्थिती । अतीं तेही मती रामराम । तेथें
अग्नीसी तो अतीता अग्नीमाजी सिता । राम ह्यणोनी तत्त्वतां
उडी घाली ॥१०॥ तेथें बुजालीं वात्रें भ्रालीं निशाचरें । सुर नरा
खेंचरें चाकाठलीं । उडीसरसी देख सकळां पडिली शंक । अव-
र्षींच टकमक पहात ठेलीं । तेथें तम धुमाचे घोळ रजरक्तकळोळ ।
रांहिले निश्चळ सीता तेजें । धगधगीत इंगळ लखलखीत ज्वाळा ।
छोपुनी जनकवाळा मिरवे कैसी ॥११॥ दहनदिप्ती सुखा मूळ तें
सीता देखा । अग्नीचिया शीखा शाखा सीता । सीता अंग मेळे
अग्नीचें प्राप जळे । जें रावणाच्या घरीं मेळें धुतां घडलें । हे पति-
व्रता निर्दोष अग्नी झाला चोख । जयजयकारें घोष अवघे कारिती ।
तें देखोनी राघवा ज्या कळीलें कण्वा । अवघेपणें अवघा खेंवा
आला ॥१२॥ प्रकृति पुहषा भेटी खेवां पडिली मिठी घेरघेरां
पोटीं हारपली । तेथें योग काहीं स्मरतां स्मरतें नाहीं । मीतूं-
पणा पाहीं बुजावणी । रामरूपीं तत्त्वतां भिळोनि गेली सिता । न
निवडे सर्वथा काहीं केलिया । अशोकाचें शोक वियोगाचें दुःख ।

हरुनी क्षणावें सुख तंव म्हणतें नाहीं ॥१३॥ शीवशक्ति संयोग
अभ्यासैविण योग । कल्पनेविण भोग भोगीतसे । एकाजनादनीं
सहजेसी मिळणी । प्रकृती रामचरणीं सती झाली । एकपणाचेनि
आलें सुरेचि पै वेगळें । रामरूपीं सगळें सामावलें । नवल पै लांबव
देहे देहीं राघव । देव पुढें दिव्य उतरील वा ॥१४॥

९४१. अवलोकितां रामराणा । धणी न पुरे मन नयना ॥१॥
पहातां नयन लोधले । सुरवर वानर बोधले ॥२॥ भरत राम
आलिंगनीं । रामीं हारपले दोन्ही ॥३॥ एकाजनादनीं काज ।
एकछत्री रामराज्य ॥४॥

९४२. दोघे शरणागत आले श्रीरामासी । मारिलें वालिसी
एका बाणें ॥१॥ बाणलीसे भक्ति अंगदाने अंगीं । श्रीरामें वोसगीं
धरियेलें ॥२॥ धरियेली हातें तारा सुप्रीवानें । वैराचें खंडण झालें
तेव्हां ॥३॥ तेव्हां वानराची बोलाविली सेना । लंकेवरी ज्यांना पाठ-
विलें ॥४॥ विलंब न होतां धाडी हनुमंता । जाळियेली वार्ता सीता
सांगे ॥५॥ सांग लंकाजळीं संनिध उदधि । लंघूनियां शुद्धि रामा
सांगे ॥६॥ सांगे रामा तेव्हां बांधावा सागर । आणुनी अपार पर्व-
तांसी ॥७॥ शिलासेतु राम चरणाची ख्याती । ताहनी पुढती
ख्याति केली ॥८॥ बांधोनियां सेतु राम आला लंके । मारियेलें
मुख्य राक्षसांसी ॥९॥ मारी कुंभकर्ण इंद्रजित रावणा । होता
लक्ष्मणा शक्तिपात ॥१०॥ आणियला गिरी दिव्य तो द्रोणादि ।
उठविली मांदी वानरांची ॥११॥ शिरे उडविलीं लंकापतींचीं । मुख्य
राक्षस साचे छेदियेले ॥१२॥ लिगाड तोडिलें वैरत्व खुंटलें । लंका-
राज्य दिलें विभिषणा ॥१३॥ तोडियेली बेडी नवग्रहां सोडी । उभ-
विली गुढी रामराज्य ॥१४॥ इंद्रचंद्रपद ब्रह्मीयांचें । देउनी तयाचें
सुखां केलें ॥१५॥ केलें समाधान आणविली सीता । अयोध्ये मा-
गुता राम आला ॥१६॥ आलासे भरत लागला चरणीं । फिटलीं
पारणीं लोचनांची ॥१७॥ चिंता दुःख द्वेष पळाले बाहेरी । एका-
जनादनीं करी राज्य सुखें ॥१८॥

९४३. अवतरला श्रीराम परब्रह्म पुतळा । सुहास्य मुख सुंदर

कासे पीतांबर पिवळा ॥१॥ दशरथ नंदन राम पहातां वो मनीं
 ध्यातां । देहबुद्धि हरपली डोळे भरी पहातां ॥२॥ वसिष्ठ गुरूनीं
 अध्यात्माचा रस बिंबविला । ताटिका समूळ मर्दुनी याग रक्षिला
 ॥३॥ त्र्यंबक धनुष्य भंगुनी जनक दुहिता आणिली । कैकईवरदें
 दशरथ निमाला श्रीराम गेले वनवासीं ॥४॥ येवोनियां वनीं रावणें
 केलें जानकी हरण । सीता विरहें राम आळिंगी वृक्ष पावाण ॥५॥
 वाढी वधुनी सुग्रीवा दिली किष्किंदा नगरी । सीताशुद्धि करुनीं
 आला वानर केशरी ॥६॥ सेतुबंधन करुनी सुळेवीं आला श्रीराम ।
 राक्षसांसहित रावणा दिलें निजधाम ॥७॥ बिभिवण स्थापिला
 आणिली जनकनंदिनी । सीतेसह राम बैसले पुष्पक विमानीं ॥८॥
 आला श्रीराम सकळां आनंद झाला । भरत भेटां समयीं राम हृ-
 दयीं गहिंवरला ॥९॥ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वामांगीं सीता ।
 सिंहासनीं बैसविलें वोवाळिलें रघुनाथा ॥१०॥ झाला जयजयकार
 आनंदें पिटिली टाळी । एकाजनादनीं नाचती आनंदें सकळीं ॥११॥

९४४. गोड साखरसैं गोड साखरसैं । रामनाम रसैं चवी आली
 ॥१॥ देंठींचें फळ देठीं पीके । रान तोडितां चवी चाखे २ न फोडी
 न तोडी सगळेंचि सेवी । ब्रह्मादिकां तो वाकुल्या दावी ॥३॥ एका-
 जनादनीं घेतली गोडी । जीव गेल्या तरी न मी सोडी ॥४॥

९४५. रघुवीर स्मरणें चित्त माझें रंगलें वो चाई । आसनीं
 शयनीं भोजनी ल्याविण आणिक न रुचे काई ॥१॥ जीवींचे जीवन,
 मासैं त्रैलोक्याचें सुख । त्यासी पाहतां सर्व हरली तहानभूक ।
 ब्रह्मानंदें नाचूं लागे निरसुनी गेलें दुःख ॥२॥ दिनबंधु सखा जीव-
 लग अयोध्येचा राजा । निर्वाणी संकटीं धांवे भक्तांचिया काजा ।
 कनवाळु तोचि प्राण विसांवा माझा ॥३॥ शामवर्ण गोमटी गळां,
 वैजयंती माळा । वामांगीं घवघवीत शोभे जनकाची बाळा । एका-
 जनादनीं तो म्यां राम देखिला डोळां ॥४॥

श्रीदत्तनाममहिमा.

९४६. धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनुसूया गरो-
दर ॥१॥ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनी पूर्ण
तिथि ॥२॥ तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सव
काळ ॥३॥ एकाजनार्दनी पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ४

९४७. अव्यक्त परब्रह्म न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मि-
ळोनियां ॥१॥ पीतांबर पदरें पुशिला घननीळ । निजविला निमळ
पालखांत ॥२॥ निंब कातवोळ त्रिगुण त्रिखंडी । प्रेमाचे आवडीं
सेवी माय ॥३॥ एकाजनार्दनी दत्त पाळण्यांत घातिला । हालविती
त्याला अनुसूया ॥४॥

९४८. जोजोजोजोरे निज आया । हालविती अनुसूया ॥१॥
पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाडनी ।
शांति गाती गाणीं ॥१॥ करितां उत्पत्ति शिणलासी । विश्रान्ति आ-
लासी । निजरे ब्रह्मया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥ लक्ष्मी-
पति निज हो घनश्यामा । सांडोनी वैकुण्ठधामा । प्रतिपाळ करी
हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥ पार्वतीरमण शिवा
निज आतां । संहारक जीवजंता । निजरूप निममा हो आदिनाथा ।
एकाजनार्दनी दाता ॥४॥

९४९. कलयुगीं तारक । स्वामी दत्ताराज एक ॥१॥ त्याचें
नाम निल्य गावें । भवसिंधूसि तराचें ॥२॥ दत्तमूर्ति हृदयीं
ध्यातां । पावे मोक्ष सायुज्यता ॥३॥ दत्त वसे जय-
मनीं । तया दत्त जनीं वनीं ॥४॥ एकाजनार्दनी दत्त ।
सबाह्य स्वानंद भरित ॥५॥

९५०. त्रिगुणाविरहीत नाम दत्तात्रेय । गातां वदतां होय
आनंद चित्ता ॥१॥ पालटेल मन संसार भावना । अंतीं ते
चरणा भेटी होय ॥२॥ योगयाग कसवटी वाउगी रहाटी ।
दत्त म्हणतां होटीं सर्व जोडे ॥३॥ एकाजनार्दनी वदतां दत्त वाचे ।
अनंत यागाचें पुण्य जोडे ॥४॥

९५१. आठवितां दत्तात्रय । नासताती तापत्रय ॥१॥ प्राप्त
होय रिद्धिसिद्धी । दत्तनामं ती समाधि ॥२॥ योगयागादि
साधने । गुरुभक्त पावे जाण ॥३॥ विवेक वैराग्य शमादि ।
हृदी वसे निष्कर्म सिद्धी ॥४॥ एकाजनार्दनी दत्त । सदा
हृदयीं तिष्ठत ॥५॥

९५२. दत्तात्रेय नाम । नित्य जपे जो निष्काम ॥१॥ तथा
नाहीं द्वैतभाव । दृष्टि दिसे गुरुराव ॥२॥ दत्ताविण नसे स्थान ।
दत्तरूप जन वन ॥३॥ ध्यानीं मनीं दत्तराज । दत्ताविण नाहीं
काज ॥४॥ एकाजनार्दनी जपा । दत्तनाम मंत्र सोपा ॥५॥

९५३. दत्त वसे औदुंबरीं । त्रिशूल डमरू जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥ गोदातीरीं नित्य
वस्ती । अंगीं चर्चिली विभूति ॥३॥ काखेमाजी शोभे शोळी ।
अर्ध चंद्र वसे भाळीं ४ एकाजनार्दनीं दत्त । रात्रदिनीं आठवित ५.

९५४. हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥ ध्यान
लागो माझे मना । विनवितीं गुरुराणा ॥२॥ अंगीं चर्चिली विभूती ।
हृदयीं वसे क्षमा शांति ॥३॥ तोचि चिंतांत आठव । गुरुराज दत्त
देव ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥

९५५. दत्त माझा दिनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥
त्रिशूल घेऊनियां करीं । उभा असे भक्तांद्वारीं ॥२॥ भाळीं चर्चिली
विभूति । ह्रस्वाक्षाची माळ कंडीं ॥३॥ जवळीं असे कामधेनु । तिच्चा
महिमा काय वानूं ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त । रूप राहिलें हृदयांत ५.

९५६. तुळेश्वर नरदेहा पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥
सुख मानिलें संसारीं । जाऊनि पडिला अयोरीं ॥२॥ संसार
सिंधूसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥ त्याचें नाम आठ-
वितां । चुकला भवार्णवाची वार्ता ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त ।
भवसिद्ध तारक समर्थ ॥५॥

९५७. आयुष्य जायं मार्गे व्यर्थी ॥ दत्त समर्थ महाराज ॥१॥
धाव धाव लवकरीं । कठणा करीं गुरुराया ॥२॥ मनीं तव अनाथ

अपराधी । हीनबुद्धि स्वामिया ॥३॥ काळ घाला पडिलावरी ।
धांव श्रीहरी लवलाह्या ॥४॥ दत्ता पतित पावना । क्षरणा
एकाजनार्दना ॥५॥

१५८ दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसांवा ॥१॥
दत्त अंतर्बाह्य आहे । दत्ताविण कांहीं नोहे ॥२॥ दत्त जनीं
दत्त वनीं । दत्त रूप हे अवनीं ॥३॥ दत्तरूपीं लीन वृत्ति । एका-
जनार्दनीं विश्रान्ति ॥४॥

१५९. धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥ अना-
थासी संभाळावें । व्रीद पाळावें आपुलें ॥२॥ तुजविण सोडविता ।
नाहीं त्राता दुसरा ॥३॥ महादोषी पतितालागीं । करा वेगीं उद्धार
॥४॥ एकाजनार्दनीं दत्ता । अवधूता माय बापा ॥५॥

१६०. दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु
चुलता दत्त माझा ॥१॥ दत्त माझा गुरु दत्त माझा तारुं । मजशीं
आधाह दत्तराज ॥२॥ दत्त माझें जन दत्त माझें मन । सोहरा
सज्जन दत्त माझा ॥३॥ एकाजनार्दनीं दत्त हा विसांवा । त्रि-
चारित गांवां जाणें त्याच्या ॥४॥

१६१. वेधोनी गेलें माझें मन । हारपलें दुजेपण ॥१॥ ऐसी
अम्हमूर्ति दत्त । बोतलासे आनंदभरीत ॥२॥ तयाविण ठाव ।
प्रिता कोठें आहे वाव ॥३॥ एकाजनार्दनीं भरला । सबाह्य अ-
भ्यंतर व्यापिला ॥४॥

१६२. ऐसी जगाची माउली । दत्तनामें व्यापुनी ठेली ॥१॥
जावें जिकडे तिकडे दत्त । ऐसी जया मति होत ॥२॥ तया
सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वांठार्यां ॥३॥ घात आघात नि-
वारी । भक्तां बाहे धरी करी ॥४॥ ऐसी कृपाळू माउली । एका-
जनार्दनीं देखिली ॥५॥

१६३. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्त-
राव ॥१॥ नरणीं घातली मिठी प्रेम दुणावें पोटीं । प्राहतां हा-
रपली दृष्टि दुजेपणा ॥२॥ मन माझें वेधलें परिपूर्ण भरलें । एका-
जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥

१६४. दत्त माझी माय । आम्हां अनाथांची गाय ॥१॥ प्रेम-
पान्हा पाजी वेगीं । गुरुमाउली आम्हालागीं ॥२॥ आम्हा प्रीतीची
साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ३ आमची जीवींची जीवळगा ।
आम्हालागीं घे वीसंगा ४ एकाजनार्दनीं । दत्तराज माय बहिणी ५

१६५. दत्त माझी माय । आम्हा सुखा उणें काय ॥१॥ नित्य-
प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहारामीं ॥२॥ दत्ताविण नसे दुजें ।
दत्त मायबाप माझे ॥३॥ दत्तात्रेय दत्तात्रेय । नाहीं कळिकाळाचें
भय ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त । नित्य देखे हृदयांत ॥५॥

१६६. आमुचे कुळींचें दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥ हेंचि आमुचें
व्रततप । मुखीं दत्तनाम जप ॥३॥ तयावीण हे सुटिका । नाहीं
नाहीं आम्हां देखा ४ एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ५

१६७. माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधार ॥१॥ ति-
येविण मजलागीं । कोण रक्षील सर्वागीं ॥२॥ दत्त माझा आधार ।
व्यासी चिंती वारंवार ॥३॥ निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त
जाण ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥

१६८. आत्मज्ञान बिंबळें हृदयीं । दत्त वोळखिला ठाई ॥१॥
पारिखेपणा दूर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥ नामें पावन
चराचरें । तें दत्तनाम दोन अक्षरें ॥३॥ एकाजनार्दनीं छंदु ।
दत्तनामें लागला वेधु ॥४॥

१६९. परमार्थी राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परि-
ग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥ कृपालु श्रीदत्त कृपालु श्रीदत्त । अह-
निशीं स्वयें पाळित निजभक्त ॥२॥ वत्सालागीं जैसी ग्याली धेनु
थावे । निजभक्तांकारणें दत्त तैसा पावे ॥३॥ भक्त कीर्तनें तोषला
दत्त संतोषला । हरिजागरीं स्वयें सिद्ध प्रगटला ॥४॥ निजात्म-
स्थिती लीला मनीं सुमनमाळा । एकाजनार्दनीं दत्त घाली गळां ॥५॥

१७०. श्रीगुरुकृपें दत्त वोळखिला । हृदय डोल्हाऱ्यावरी बैसविला ।
अभिद पूर्ण चांदवा तेथें दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पूजियेला ॥१॥
दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी

॥ध्रु०॥ सोहं गुढी तेथें उभारिली । मंत्र उपदेशें देहबुद्धि गेली ।
पूर्ण निवृत्ति प्रवृत्तिही धाली । सहज पूर्णानंद पूर्णता जाली ॥२॥
जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी । जनीं
वनीं एकात्मता खाणी । एकाजनार्दनीं रंगलीसे वाणी ॥३॥

९७१. स्वानंदें आवडी दत्त पाहूं गेलों डोळां । तंव चराचर
अवघें श्रीदत्तचि लीळा ॥१॥ विस्मयो दाटला आतां पाहूं मी कैसें ।
देखता देखणें अवघें दत्तचि दिसे ॥२॥ असे आणि नसे हा तंव वि
कल्प जनांत । जनीं जनार्दन निजरूपें दत्त ॥३॥ एकाजनार्दनीं
तेथें अद्वय निल्य । सबाह्य अभ्यंतरीं दत्त नांदत ॥४॥

९७२. मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाही छंद
आणीक कांहीं ॥१॥ म्हणोनी संकल्प दृढ जाला पायीं । दत्तावां-
चुनी टाई नोहे कांहीं ॥२॥ पाहतां पाहणें परतलें मन । पाह-
ण्याचें विद्वान विसरलें ॥३॥ एकाजनार्दनीं परब्रम्ह पुतळा ।
दत्त देखिला डोळां आत्मदृष्टी ॥४॥

९७३. माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहूनियां देवो
दत्तराव ॥१॥ फिटला संकल्प तुटली वासना । आन नाही क-
ल्पना दुजी कांहीं ॥२॥ एकाजनार्दनीं दत्त वेगळा जाण । नोहे
माझा प्राण क्षणभरी ॥३॥

९७४. त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांचळा दत्त-
रावो ॥१॥ मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाही आन मनीं
दुजा छंद ॥२॥ परात्पर पहावा हृदयीं तैसा ध्यावा । एकाजना-
र्दनीं सांठवावा दत्त मनीं ॥३॥

९७५. माझी दत्त ती मावली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥
कुर्वाळुनि लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाही मनीं ॥२॥ भक्तांसी
न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥ एकाजनार्दनीं निश्चित ।
दत्तनामें पावन पतीत ॥४॥

९७६. एकाएकीं एकला काशीवासा गेला । स्वलीला श्री-
दत्त स्वयें प्रगटला ॥१॥ दत्त देव आला दत्तदेव आला । स्वभाव
सांडोनी भेटावया चला ॥२॥ मुक्त मंडपा माझारीं । निजनाम न-

गरी । दत्त प्रगटला कीर्तनामाझारीं ॥३॥ भेटणें भेटी उठी दत्ता
जाली भेटी । सांगणें ऐकणें दत्त होऊनि उठी ॥४॥ कीर्तनीं आतौता
नाम श्रीदत्तदत्त । निजकीर्तिं ऐकोनी डोले तत्त्वतां ॥५॥
जळा सबाह्य अंतरीं मनकरणिका तीरीं । दत्तस्नान करी आत्ममुद्रे-
वरी ॥६॥ दत्त जंगमीं स्थावरीं विश्वांविश्व धरी । तोचि दत्त धरो-
धरीं नित्य भिक्षा करी ॥७॥ एकाजनार्दनीं दत्त वचनें देख । प्रपंच
परमार्थ मीच चालवी एक ॥८॥

९७७. लागूनियां पायां जना चिनवीत । मुखीं बोला दत्त
वारंवार ॥१॥ तेणें तुझां सुख होईल अपार । दत्त दयासागर
आठवावा ॥२॥ छिया पुत्र संसारा गुंतसी पामरा । तेणें तू अघोरा
पाव्रशील ॥३॥ एकाजनार्दनीं चितीं दत्तपायां । दत्तरूप काया
झाली त्याची ॥४॥

९७८. वेळोवेळां सांगें जना । मागें दाना सर्वांसी ॥१॥ मं-
गल श्रीदत्तराज । स्मरा गुराराज समर्थ ॥२॥ आयुष्य जाय
पळ पळ । करा बळ चिंतना ॥३॥ एकाजनार्दनीं लोकां । वि-
सळुं नका सांगतां ॥४॥

९७९. वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ ॥१॥ दत्त-
रूपीं लागतां दृष्टी । दत्तरूप अवधी सृष्टी ॥२॥ दत्तकथा वसे कानीं ।
दत्तमूर्ति ध्यानीं मनीं ॥३॥ दत्तालागीं आलिंगना । कर समर्थ हे
जाणा ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त । सदा वसे हृदयांत ॥५॥

९८०. धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥ त्यांचें
होतां दृशान । पतित होताती पावन ॥२॥ तयालागीं शरण
जावें । कायावाचा आणि जीवें ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । त्यांचे
पाय आठवीं मनीं ॥४॥

९८१. उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥ त्याचे
चरणीं लीन व्हावें । शुद्धभावें करूनी ॥२॥ मुखीं स्मरा गुरुदत्ता ।
नाहीं दाता दुसरा ॥३॥ पायीं करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावें
॥४॥ झणे एकाजनार्दनीं । जनीं वनीं दत्त हा ॥५॥

९८२. खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व ब्रह्मानंद कोंदा-

टला ॥१॥ तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारीं सोपारें सर्व-
काळ ॥२॥ कलिमाजी 'सोपें दत्तनाम घेतां । संसाराची वार्ता
उरी जुरे ॥३॥ एकाजनार्दनीं लागलासे छंद । दत्तनामें
आनंद सर्वकाळ ॥४॥

१८३. दत्ता देतां आलिंगन । कैसें होताहे अभिन्न ॥१॥ स्व-
लीला स्वरूपता । तिन्ही दावी अभिन्नता ॥२॥ लाघवी श्रीदत्त ।
देवभक्त आपणचि होत ॥३॥ मीचि जनार्दन मीचि एका ।
दत्तस्वरुपीं मीच मी देखा ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त पुढेंमार्गे ।
सगुण निर्गुण रूपें लागला संगें ॥५॥

१८४. दत्त नामाचा उच्चार । मुखीं वसे निरंतर ॥१॥ तयां-
पाशीं शांती क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥ सर्व सुखें तया-
पाशीं । रिद्धिसिद्धी त्याच्या दासी ॥३॥ भुक्ति मुक्ति लोटांगणीं ।
लागताती त्या चरणीं ॥४॥ ह्याणे एकाजनार्दन । मना लागलेंसे ध्यान ५

१८५. दत्त दत्त ह्यणतां वाचे । तेणें सार्थक जन्माचें ॥१॥
मनें चिंतावा श्रीदत्त । अंतर्बाह्य पूर्ण भरित ॥२॥ दत्तरूप पाहे
डोळां । तेणें भय कळिकाळा ॥३॥ करा हस्ते दत्तपूजा । मुखीं
मंत्र गुरुराजा ॥४॥ एकाजनार्दनीं जपा । मंत्र व्यक्षरी हा सोपा ॥५॥

१८६. सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें
मूळ खुंटे ॥१॥ ह्याणा दत्त दत्त ह्याणा दत्त दत्त । ह्याणा दत्त दत्त
वेळोवेळां ॥२॥ काळ वेळ कांहीं न लगे तत्त्वतां । नाम उच्चारितां
दरुशन ॥३॥ भोळ्यां भाविकांसी जप मंत्रावळी । दत्तनाम माउली
सोपा जप ४ एकाजनार्दनीं नामाचा प्रताप । निवारे भव ताप दरुशनें ५

१८७. ह्यणतां दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥ दत्तनामाचा
निज छंद । नामें प्रगटे परमानंद ॥२॥ निज भाव समर्थ । जेथें
नाम तेथें दत्त ॥३॥ एकाजनार्दनीं दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥

१८८. प्राणीयासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ॥१॥
आणीक न लगे साधन । दत्तनामें घडे ज्ञान ॥२॥ न लगे योग-
याग पाहीं । दत्तावांचून नेणें कांहीं ॥३॥ एकाजनार्दनीं वेधलें
मन । मनाचि जालें उन्मन ॥४॥

१८९. दत्त दत्त ह्मणे वाचे । काळ पाय वंदी त्याचे ॥१॥ दत्त-
चरणीं ठेवी वृत्ति । होय वृत्तीची निवृत्ति ॥२॥ दत्तरूप पाहे डोळां ।
वंद्य होय कळिकाळा ३ एकाजनार्दनीं दत्त । हृदयीं वसे सदोदित ४

१९०. श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । मोक्ष सायुज्यता जोडे
॥१॥ ऐसी प्रचीत पाहा देहीं । व्यापुनी असे देहीं विदेहीं ॥२॥
एकाजनार्दनीं दत्त । सबाह्य आनंद भरीत ॥३॥

१९१. दत्तदत्त वदतां वाचे । होय जन्माचें सार्थक ॥१॥ ऐसा
जया नामीं वेधु । परमानंदु हृदयीं ॥२॥ दत्त आलिंगनीं समा-
धान । तेणें नासे मीतूपण ॥३॥ एकाजनार्दनीं वेधु । दत्तनामें-
लागला छदुं ॥४॥

१९२. दत्तात्रय नाम ज्याचे नित्य सुखीं । तया समसुखीं
नाहीं दुजा ॥१॥ भावें दत्तदत्त ह्मणतसे वाचे । कळिकाळ त्याचे
पाय वंदी ॥२॥ दत्ताचें पै रूप ज्याचे वसे नेहीं । आहिक्य प-
रत्रीं तोचि सुखी ॥३॥ गुरु दत्तराया देई आलिंगन । तयासीं
वंदन करिती सर्व ॥४॥ दत्तरायाची जे करिताती यात्रा । त्यांचिनी
पवित्र होती तीर्थे ॥५॥ ज्याचे चितीं वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनी
पावन तिन्ही लोक ॥६॥ दत्तालागीं अर्पी तनमन धन । परब्रह्म पूर्ण
तोचि झाला ॥७॥ दत्त चरण तीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो
गोवी प्रपंचाची ८ दत्ता वरुनियां कुरवंडी काया । तयाचिया पायां
मोक्ष लागे ९ एकाजनार्दनीं सुखीं दत्त नाम । हरे भवश्रम क्षणामाजी १०

१९३. आर्तें आरती दत्त वोवाळूं जात्रां । आरतीचें हरण
दत्तें केलें तत्त्वतां ॥१॥ आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी
निजभजनें निरंजन होतसे ॥२॥ आरतीचें आर्त पुरवी श्रीदत्त ।
एकाजनार्दनीं सहज वोवाळीत ॥३॥

श्रीदत्तमानसपूजा.

१९४. केलें आवाहन । जेथें नाहीं विसर्जन ॥१॥ भरला ओत-
झोत । स्वामी माझा देवदत्त ॥२॥ गातां येत नाहीं । पूर्ण सुलीनता
पाही ॥३॥ एकाजनार्दनीं खूण । विश्वीं भरला परिपूर्ण ॥४॥

१९५. सहज सुखासनीं अनसूयानंदन । पाहतां हें ध्यान
वृत्ति निवे ॥१॥ बालोन्मत्त पिशाच त्रिविध अवस्था धरी ।
आपण निराकारी सोहंभावे ॥२॥ कारण प्रकृती न घेचि तो माथा ।
चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥ एकाजनार्दनीं हृदयीं आसन ।
अखंडीत ध्यान निजतत्त्वीं ॥४॥

१९६. अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें १
प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ॥२॥
धेजानियां तीर्थ इंद्रियें तों धालीं । सकळ निवालीं जनार्दनीं ॥३॥

१९७. चोहों देहांची क्रीया । अर्घ्ये दिले दत्तात्रेया ॥१॥ जे जे
कर्मधर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥ इंद्रिय क्रिया जात । कांहीं
उचित अनुचित ३ आत्मा माझा देवदत्त । एकाजनार्दनीं स्वस्थ ४

१९८. संचित क्रियमाण । केलें सर्वांचें आचमन ॥१॥ प्रारब्ध
शेष उरलें यथा । तें ध्याऊं सद्गुरुदत्ता ॥२॥ झालें सकळ मंगळ ।
एकाजनार्दनीं फळ ॥३॥

१९९. साती भागीरथी सत्रावीची धार । सुभक्ति ते मकर
समर्पिली ॥१॥ आर्पिलें स्नान झालें समाधान । मनाचें उन्मन
होऊनियां ॥२॥ चित्त हें शीतळ गेली तळमळ । पाहिलें निढळ
अमूर्तासी ॥३॥ एकाजनार्दनीं केला जयजयकार । अलीवरद थोर
तिहीं लोकां ॥४॥

१०००. वर्णावर्ण नाही । हेचि प्रावर्ण त्याचे ठाई ॥१॥ पराभ-
क्तीच्या पालवी । जिवो अज्ञाना मालवी ॥२॥ कराकरा जन्मोद्धार ।
हरिभक्तीचा बडीवार ३ एकाजनार्दनीं बोध । दत्तापारीं तो स्वानंद ४

१००१. गंध ग्रहण घ्राणता । त्रिपुटीं मांडिली सर्वथा ॥१॥
सुबुद्धि सुगंध चंदन । केलें दत्तात्रेया अर्पण ॥२॥ शांति क्षमा
अक्षता । तिलक रेखिला तच्चता ॥३॥ एकाजनार्दन । करुनि
साष्टांगें नमन ॥४॥

१००२. सहस्रदल कमलाकर । कंठीं अर्पिले हार ॥१॥ सो-
ळाबारा अठरा चार । माथां वाहूं पुष्पभार ॥२॥ एकाजनार्दनीं
अलीकुळु । दत्त चरणाब्ज निर्मळ ॥३॥

१००३. आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी ॥१॥
तेणें मातला परिमळ । पिंड ब्रह्मांडीं सकळ ॥२॥ वासाचा निजवास ।
एकाजनार्दनीं सुवास ॥३॥

१००४. ज्ञान दीपिका उजळी । नाही चिंतेची काजळी ॥१॥
ओवाळिला देवदत्त । प्रेमें आनंद भरीत ॥२॥ उष्ण चांदणें
अतीत । तेज कोंदलें अद्भुत ॥३॥ भेदाभेद मावळले । सर्व विकार
गळाले ॥४॥ एका मिळवी जनार्दन । तेजीं मिळाला आपण ॥५॥

१००५. अहंममता घारीपुरी । समूळ साधली दुरी ॥१॥ चतु-
र्विध केलीं ताटें । मानी शरण गोमटे ॥२॥ मन पवन समर्पिलें ।
भोग्य भोक्तृत्व हारपलें ॥३॥ एकाजनार्दनीं भोजन । तृप्त
झालें त्रिभुवन ॥४॥

१००६. नाम मंगळा मंगळ । झालें जन्माचें सफळ ॥१॥
दत्त जीवीचें जीवन । दत्त कारणा कारण ॥२॥ अनसूयात्मजा
पाही । देहभाव उरला नाही ॥३॥ एकाजनार्दनीं दर्शन । चित्त
झालें समाधान ॥४॥

१००७. दत्त सबाह्य अंतरीं । दत्तात्रय चराचरीं ॥१॥ दत्ता-
त्रय माझे मन । हरोनि नेलें मीतूपण ॥२॥ मुळीं सिंहाद्री
पर्वतीं । दत्तात्रये केली वस्ती ॥३॥ भक्तां मनीं केला वास ।
एकाजनार्दनीं विश्वास ॥४॥

१००८. नाम निजभावें समर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥१॥
वाचे म्हणतां देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥ दत्तनामाचा
सोहळा । धाक पडे कळिकाळा ॥३॥ दत्तनामाचा निजछंद ।
नामीं प्रगटे परमानंद ॥४॥ एकाजनार्दनीं दत्त । सबाह्य
खानदें भरीत ॥५॥

श्रीशिवनाममहिमा.

१००९. ॐकार हें मूळ सर्वांचें जाणावें । तेथुनी पहावें वेद-
शास्त्र ॥१॥ नमन करावें कुळदैवतांसी । मातापितरांसी सर्वभावं
॥२॥ मत्सक ठेवावें संतांचे चरणीं । सदा वसो वाणी शिवनाम

॥३॥ शिव शिव ऐसैं उच्चारारवें मुखें । जन्ममरण दुःखें नाशताती
॥४॥ वांयां जाऊं देऊं नये एक क्षण । भक्तिचें लक्षण जाणवें हें
॥५॥ यमधर्म त्याचे पाय पै वंदित । एकाजनार्दनीं नित्य नाम गाय ६

१०१०. कर्म नित्य नैमित्तिक । करावी तीं आवश्यक ॥१॥
तेचि होय शिवपूजा । चित्तशुद्धि ते सहजा ॥२॥ मनःस्थिर ते
कारण । करा शंकराचें ध्यान ॥३॥ गुरु होऊनि शंकर । ज्ञान
उपदेशी सत्वर ॥४॥ तेणें अज्ञानाचा नाश । प्राप्त होय अवि-
नाश ॥५॥ एकाजनार्दनीं धर्म । ब्रह्मप्राप्तीचें हें वर्म ॥६॥

१०११. ज्ञानाचें जें अधिष्ठान । महादेव एकचि जाण ॥१॥
कर्म उपासना साधन । शिवचि पै अधिष्ठान ॥२॥ तेथुनी प्राप्त
सर्व देवां । मुखीं शंकर वदावा ॥३॥ याकारणें शिवभक्ति । जनहो
करा दिनरात्रीं ४ एकाजनार्दनीं शंकर । पाववी भवसिंधूचा पार ५

१०१२. नित्य शिवशिव आठव । तुटेल जन्ममरण भेव ॥१॥
दुजे नाहीं पै साधन । वाचे वदावा ईशान ॥२॥ रिद्धिसिद्धी पायां-
लागे । हृदयीं सदाशिव जागे ॥३॥ शंकर हा जया चित्तीं । जवळी
तया भुक्ति मुक्ति ॥४॥ एकाजनार्दनीं सर्वदा । महादेव वाचे वदा ५

१०१३. वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला
ढोळेभरी ॥१॥ तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण
वेळोवेळां ॥२॥ सकळ इंद्रियां झाली पै विश्रांति । पाहतो ती
मूर्ति शंकराची ॥३॥ एकाजनार्दनीं शिव हा भजावा । संसार
करावा सुखरूप ॥४॥

१०१४. पंचविसांचे दृष्टी । शिवा नाहीं तेथे भेटी ॥१॥
छत्तिसां वेगळा । भरला असे तो निराळा ॥२॥ चाकिसांचे ध्यानीं
मनीं । कदा नये शूळपाणी ॥३॥ ऐसे विचारें भागले । तयां नाहीं
रूप कळलें ॥४॥ एकाजनार्दनीं रूप । स्वयंप्रकाश अमूप ॥५॥

१०१५. सहज नाम आठवितो । यमा पडे धाक सर्वथा ॥१॥
ऐसैं शिवनाम समर्थ । कळिकळ पायां पडत ॥२॥ शुद्ध भावें
आठवितो । मुक्ति होय सायुज्यता ॥३॥ ऐसी आहे वेदवाणी ४
एका शरण जनार्दनीं ॥४॥

१०१६. भक्तांचिया मनासरिसा । धांव घाली तो विश्वेशा
॥१॥ ऐशी कृपाळु माउली । शिव अनाथाची साउली ॥२॥ नामीं
जडतां सदा मन । आतंदें शिवाचें भजन ॥३॥ एकाजनार्दनीं
प्रेम । शिवनामें निष्काम ॥४॥

१०१७. आरौहण ज्याचें नंदीवरी । वामांकीं शोभे गिरिजा-
नारी ॥१॥ त्रिशूळ डमरू शंख कपाल । मस्तकीं गंगा चंद्रमाल
॥२॥ अंकीं षडानन गजवदन । सदा प्रसन्न ज्याचें ध्यान ॥३॥
भुतें वेताळ शोभती । हर्षयुक्त उमापती ॥४॥ अंगीं विभूति लेपन ।
सदा समाधी तळीन ॥५॥ सुखीं रामनाम छंद । एकाजनार्दनीं
परमानंद ॥६॥

१०१८. भोळा कर्पूरगौर भोळें ज्याचें मन । भोळ्या भक्तां-
धीन धांवें भोळा ॥१॥ भोळे याचे गळां शोभे चंद्रमाला । अर्धांगीं
ते बाळा पर्वताची ॥२॥ भोळें ज्याचें मन भोळें ज्याचें ध्यान ।
भोळें ज्याचें वदन शोभतसे ॥३॥ एकाजनार्दनीं प्रेमाचा पुतळा ।
भरो माझे डोळां सदोदित ॥४॥

१०१९. शिव भोळा चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चिर्ती ॥१॥
वाचें वदतां शिवनाम । तया न बाधी क्रोधकाम ॥२॥ धर्म अर्थ
काम मोक्ष । शिवा देखतां प्रत्यक्ष ॥३॥ एकाजनार्दनीं शिव ।
निवारी कळिकाळाचा भेव ॥४॥

१०२०. शिवनामाची कावड खांदीं । आहीं घेतली समता-
बुद्धि ॥१॥ हर हर हर वळंगारे भाई । आशा मनिशा तृष्णा सां-
डनी पाही ॥२॥ मागें बहुतीं घेतली खांदीं । ते उतरले पैलपार
भंवनदी ॥३॥ ज्ञानदेवें कावड घेतां । सुख समाधान वाटे चित्ता
॥४॥ निवृत्ति सोपान चांगदेव भारी । कावडीचे अधिकारी ॥५॥
एकाजनार्दनीं त्याचा दास । कावड घेतां बहु उल्हास ॥६॥

१०२१. ज्ञान वैराग्य कावडी खांदीं । सांति जीवन त्यामधीं
॥१॥ शिवनाम तुझी ध्यासे । शिवस्मरणीं तुझी रहारे ॥२॥
हरिहर नाम घेतली खांदीं । सोंवतीं गर्जेती संत मांदी ॥३॥
एकाजनार्दनीं कावड बरी । भक्ति फरारा त्यावरी ॥४॥

१०२२. जनार्दनं कृपा केली । माझे खांदी कावड दिली ॥१॥
सांगितला सोपा मंत्र । वाचे वदे हरीहर ॥२॥ बहुत साधनें न
करितां । अनायासें आलें हातां ॥३॥ पूर्ण कृपें जनार्दन ।
एकाजनार्दनीं निजखूण ॥४॥

१०२३. पांच पांचाचा मिळोनि भेळू । सदाशिव म्हणती
अमंगळ ॥१॥ कवणां न कळे याचा भावो । शिव साचार
देवाधि देवो ॥२॥ विरूपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग
देखणा ॥३॥ एकाजनार्दनीं प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृध्दु ४

१०२४. श्रवण नयन घ्राण रसना । यामाजी कोण ज्ञान
प्रमाण महादेव ॥१॥ इंद्रियां अतीत आपण । देखिजे हें ज्ञान
कारण महादेव ॥२॥ जनवन जीवन निरंजन । यामाजी कवण कळे
भजन महादेव ३ एकाजनार्दन जन । तो भजकां मुख्य भजन महादेव ४

१०२५. मन हें ओढाळ । संदा करी तळमळ ॥१॥ तयालागीं
स्थिर करीं । चित्तीं महादेव धरीं ॥२॥ तरी तुज होय सुख । येर
अवधें तें दुःख ॥३॥ चित्तींची वासना । जंव नाही गेली जाणा
॥४॥ एकाजनार्दनीं मन । असो धावें समाधान ॥५॥

१०२६. जन्मा येऊनियां नरा । न करी आयुष्याचा मातेरा
॥१॥ वाचे उच्चारीं हरहर । तेणें सुखरूप संसार ॥२॥ शिव-
नामीं होई रत । सदा समाधान चित्त ॥३॥ ह्मणे एकाजनार्दन ।
शिव नामें भरो वदन ॥४॥

१०२७. महादेव नाम वदे नित्य मुखें । तेथें सर्व सुखें वस-
ताती ॥१॥ शिवनामें कामक्रोधांचें दहन । त्रिविध ताप शमन
पावताती ॥२॥ शिवनामें भुक्ति शिवनामें मुक्ति । चुके यातायाती
शिवनामें ॥३॥ रिद्धिसिद्धि हात जोडिती तयासी । मुखीं अंहर्निशीं
शिव जया ४ एकाजनार्दनीं शिवनाम धार । भवसिंधु पार पावावया ५

१०२८. धन्य धन्य ते जन । जया शिवाचें भजन ॥१॥ हो
कां नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥ हास्य विनोदें कथा ।
तेणें मोक्षप्राप्त सायुज्यता ॥३॥ एकाजनार्दनीं जपा । शिव शिव
मंत्र सोपा ॥४॥

१०२९. शिवाऐसा मंत्र सुलभ सोपारे । जपावा परिकर
नित्य नेमें ॥१॥ न बाधीच विघ्न संसाराचें भान । धन्य तें भजन
शिवनामें ॥२॥ एकाजनार्दनी नाम शिव ईशान । वदतां घडे पुण्य
कोटी यज्ञ ॥३॥

१०३०. सर्व साधनांचें सार । वाचे उच्चार शिवनाम ॥१॥
न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटी ॥२॥ घडे जप
तप अनुष्ठान । वाचे वदतां शिव जाण ॥३॥ एकाजनार्दनी सोपें ।
शिवनामें जाती पापें ॥४॥

१०३१. सदाशिव अक्षरें चार । जो जपे निरंतर ॥१॥ तथा
न बाधी संसार । वाचे वदतां हरहर ॥२॥ ऐसें शिवाचें महि-
मान । उच्चारितां नोहे पतन ॥३॥ एकाजनार्दनी शिव । वाचे
वदतां निरसे भेव ॥४॥

१०३२. शिवनाम उच्चार । तें कळिकाळासी दरारा ॥१॥
ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमां निगमां ॥२॥ सकळ
मंत्रांचें माहेर । शिव मंत्र पंचाक्षर ॥३॥ एकाजनार्दनी वाचे ।
शिवनाम जपा साचें ॥४॥

१०३३. सकळांमध्ये श्रेष्ठ । शिवनाम जें वरिष्ठ ॥१॥
भावडीनें नाम जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥२॥ ऐसा भक्तांचा
अंकित । स्मरतांचि मोक्ष देत ॥३॥ एकाजनार्दनी उदार । देणें
त्रिभुवनी साचार ॥४॥

१०३४. पाहोनियां भक्तनाथा । स्वयें दे आपुली कांता ॥१॥
देता न पाहे मार्गेपुढें । उदार त्रिभुवन थोकडें ॥२॥ देणें जयाचें
अचाट । ह्यणोनि नाम नीळकंठ ॥३॥ एकाजनार्दनी भोळा ।
पाळों जाणे भक्त लळा ॥४॥

१०३५. उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ ॥१॥
शरण आलिया तत्त्वतां । तथा रुपेक्षी सर्वथा ॥२॥ न ह्यणे झुचि
अथवा चांडाळ । स्मरणेंचि मुक्ती फळ ॥३॥ ऐसा पतीत पावन ।
शरण एकाजनार्दन ॥४॥

१०३६. अनाथाचा नाथ पतीत पावन । हें नामाभिधान तथा
साजे ॥१॥ भाळी अर्धचंद्र जटाजूट गंगा । दरुशनें भंगा पापें

जाती ॥२॥ एकाजनादनीं नाम जया होटीं । पातकें नाशी कोटी
हेळामात्रें ॥३॥

१०३७. शिशुवनीं उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥ जे
चित्तीं जया वासना । पुरवणें व्याचि क्षणा ॥२॥ यातीकुळ न
पाहे काहीं । वास कैलासीं त्या देई ॥३॥ एकाजनादनीं सोपें ।
शिवनाम पवित्र जपें ॥४॥

१०३८. सत्यसत्य ब्रीदावळी । नाम उत्तम हें कलीं ॥१॥
जपतां चार अक्षरें । मुक्ति जगाली निर्धारें ॥२॥ नामें सर्वां-
वरी सत्ता । ऐसें वदे पै गीता ॥३॥ तें नाम जया पावन ।
शरण एकाजनादने ॥४॥

१०३९. नाम उत्तम पावन । शिव शिव वरिष्ठ जाण ॥१॥
रेस्ता पुराणीं महिमा । न कळे वेदशास्त्रां सीमा ॥२॥ जयाराठीं
वेवादती । तो शिव स्वयंज्योती ॥३॥ रूपा अरूपावेगळा । एका-
जनादनीं पाहे डोळां ॥४॥

१०४०. निर्गुण निराकार अवयव रहित । जो शब्द रूपातीत
शिव जाण ॥१॥ चहुं वाचावेगळा पांचासी निराळा । तो असे
व्यापला सर्वांघटीं ॥२॥ ध्यानीं मनीं नये समाधी साधनीं । तो
भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ॥३॥ एकाजनादनीं नामरूपा वेगळा ।
परब्रह्म पुतळा शिव जाण ॥४॥

१०४१. परापश्यती मध्यमां वेगळा । वैखरीये निराळा शिव
जाण ॥१॥ आदि मध्य अंत न कळे रूपाचा । परता चहुं वाचां
शिव जाणा ॥२॥ एकाजनादनीं जीवाचें जीवन । सर्वांघटीं पूर्ण
शिव जाणा ॥३॥

१०४२. हृदयीं परमात्मा नादे परिपूर्ण । तो शिव समासभ
पूर्णब्रह्म ॥१॥ जीव तो गुंतला विषयाचे लक्ष्मीं । शिव सर्वसाक्षी
परब्रह्म ॥२॥ भाव अभावना जया ऐशी पाही । एकाजनादनीं
वेही परब्रह्म ॥३॥

१०४३. अकार उकार मकारां वेगळा । परब्रह्म पुतळा शिव
एका ॥१॥ अंजु जारज स्वेदज उज्जिजां वेगळा । परब्रह्म पुतळा

शिव एक ॥२॥ प्राण अपान व्यान उदान समान । यावेगळा जाण
शिव एक ॥३॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । यावेगळां भास शिव
एक ॥४॥ द्वैता अद्वैता वेगळाचि जाण । एकाजनार्दनी पूर्ण शिव एक ५

१०४४. एक दोन तीन पांचां वेगळा । आहे तो निराळा शिव
एक ॥१॥ सात पांच बारा चौदां वेगळा । आहे तो निराळां शिव एक
२ भेदा अभेदा सोळांसी वेगळा । एकाजनार्दनी निराळा शिव एक ३

१०४५. स्वरूप सुंदर अति विशाळ । नेत्रीं निघती अग्नि-
ज्वाळ । हृदयांवरी सर्पांची माळ । दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ
॥१॥ वाचे वदे हरहर शब्द । तेणें निरसे भवबंध ॥१०॥ माथा
जटा शोभे विंगटवर्ण । मध्ये गंगा वाहे परिपूर्ण । हृदयीं सदा राम-

ध्यान । तयासी पहातां निवे मन ॥२॥ शिव शिव नाम हें तारक ।
जया ध्याती ब्रह्मादिक । सिद्ध साधक वानिती अनेक । तया
ध्यातां सुख अलोकिक ॥३॥ वामांगी गौरी सुंदर । तेजें लोपतसे
दिनकर । हृदयीं ध्यातां परात्पर । एकाजनार्दनी लुटे वेरसार ॥४॥

१०४६. सोमवार व्रत येकादशी करी । त्याचें चरण शिरीं
बंदीन मी ॥१॥ शिव विष्णु दोन्ही एकचि प्रतिमा । ऐसा जया
प्रेमा बंदीन त्यासी ॥२॥ सदा सर्व काळ शिवाचें कीर्तन । आनंदें
नर्तन भेदरहित ॥३॥ ऐसा जया भाव सद्बोधित मनीं । तयाचे
चरणीं मिठी घाली ॥४॥ एकाजनार्दनी व्रताचा महिमा । न कळेचि
ब्रह्मा उपरमला ॥५॥

१०४७. देखोनियां हरलिंग । जो न करी तया साष्टांग ॥१॥
मुखीं तौचि माझा वैरी । स्वमुखें ह्मणतसे हरी ॥२॥ व्रत न करी
शिवरात्र । कासयानें होती पवित्र ॥३॥ ऐशियासी यमपुरी । एका
जनार्दनी निर्धारि ॥४॥

१०४८. शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावें पूजा आधीं
शिवलिंग ॥१॥ चुकलें चुकलें जन्माचें बंधन । पुनरागमन नये
तेणें ॥२॥ एक बिल्वदळ चंदन अक्षता । पूजन तत्त्वतीं सोपें बहु
॥३॥ एकाजनार्दनीं पूजितां साचार । इच्छिलें हरिहर पूर्ण करिती ४

१०४९. सकळ देवांचा जानिता । त्रिगुण सत्ता चाळविता ॥१॥

शरण जातां त्याच्या पायां । सर्व हारपली माया ॥२॥ भेदाभेद
निवारिले । सर्व स्वरूप कोंदले ॥३॥ एकाजनार्दनीं शिवें ।
जिवपणा मुकलों जीवें ॥४॥

१०५०. शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महा-
पापा होय बोहरी । नाम घेतां ॥१॥ शिव शिव नाम । जपे कांरे
उत्तम । तेणें नासे भवभ्रम । निःसंदेह ॥२॥ दो अक्षरी काम । वाचे
धेई तूं नाम । आणीक तें वर्म । सोपें नाही ॥३॥ एकाजनार्दनीं ।
शिव जग ध्यानीं मनीं । वेदशास्त्र पुराणीं । बोलियेलें ॥४॥

१०५१. उन्नमोजी शिवा । नमो तुज महादेवा । करुनी उप-
कार जीवा । अवतार धरिला ॥१॥ सोपा मंत्र रामनाम । तेणें
झालें सर्व काम । साधनांचा श्रम । गोवा उगविला ॥२॥ बैसोनियां
दुडासनीं । नाम जपे निशिदिनीं । तयासी अवनीं । सोपी दिसे
॥३॥ बरवें साधन उत्तम । अवधा निवारिला श्रम । गातां तुमवें
नाम । वंच तिहीं लोकीं ॥४॥ जडजीव उद्धरिले । कलिमाजी
सोपें केलें । रामनाम जप व्हिलें । थोर साधन हें ॥५॥ अवतार
धरुनी साचा । उद्धार केला जडजीवांचा । एका जनार्दनीं नामाचा ।
वाढविला महिमा ॥६॥

हरिहरऐक्य.

१०५२. एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं ॥१॥
एका नित्य वास स्मशानीं । एका क्षीरनिधी शयनीं ॥२॥ एका
भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥ एका रुंडमाळा
कंठीं शोभती । एका रुळे वैजयंती ॥४॥ एकाजनार्दनीं सारखे ।
पाहतां आन न दिसे पारखें ॥५॥

१०५३. एक बाळ ब्रह्मचारी । एक उदास निर्विकारी ॥१॥
एका शोभे पाशुपत । एका सुदर्शन झळकत ॥२॥ एका करीं
पद्मगदा । एक परशु वाहे सदा ॥३॥ ऐसे परस्परें ते दोघे । शोभताती
ब्रह्मानंदे ॥४॥ एकाजनार्दनीं ध्याळं । तया चरणीं लीन होऊं . ५.

१०५४. एका जटा मस्तकीं शोभती । एका किरिट कुंडलें

तळपती ॥१॥ एका अर्धांगी कमळा। एका विराजे हिमबाळा ॥२॥
एका गजचर्म आसन । एका हृदयी श्रीवत्सलांछन ॥३॥ एका जटा
जूट गंगा । एका शोभे लक्ष्मी पै गा ॥४॥ एकाजनादेनी दोघे ।
तयांपदी नमन साझे ॥५॥

१०५५. एका शोभे कौपीन । एका पतिंबर परिधान ॥१॥
एका कंठी वैजयंती । एका रुद्राक्ष शोभती ॥२॥ एका उदास
श्रुति सदा । एका भक्तापार्शी तिष्ठे सदा ॥३॥ एका एका ध्यान
करती । एक एकते चिंतिती ॥४॥ एकाजनादेनी हरिहर । तया
चरणीं मज थार ॥५॥

१०५६. एक ध्याती एकमेकां । वेगळें अंतर नोहे देखा ॥१॥
ऐसी परस्परें आवडी । गूळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥ एक-
मेकातें वर्णिते । एक एकते वंदिते ॥३॥ एकाजनादेनी साचार ।
सर्वभावे भजा हरिहर ॥४॥

१०५७. हरीचें चितन हराचे हृदयी । हराचें चितन हरीचे
हृदयी ॥१॥ ऐसी परस्परें गोडी देखा । काय वर्णवें तया सुखा २
सुख पाहतां आनंद । एकाजनादेनीं परमानंद ॥३॥

१०५८. हरिहरांसी जे करिते भेद । ते मतवादी जाण नि-
षिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ
जनीं ॥२॥ गोडीसी साखर साखरेसी गोडी । निवडितां अर्ध घडी
दुजी नोहे ॥३॥ एकाजनादेनीं हरिहर म्हणतां । मोक्ष सायु-
ज्यता पायां पडे ॥४॥

१०५९. एका वेलांटीची आढी । मूर्ख नेणती बापुडीं ॥१॥ ह-
रिहर शब्द वदतां । यमदूतां पडतसे चिंता ॥२॥ कीर्तनीं नाचतां
अभेद । उभयतांसी परमानंद ॥३॥ एकाजनादेनीं सुख संतोष ।
हरिहर झणतां देख ॥४॥

१०६०. होउनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥ ल्याचें
न पहावें वदन । मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण ॥२॥ भक्तीचा सोहळा ।
शिवें दाबिला सकळां ॥३॥ एकाजनादेनीं वैष्णव । शिरोमणी
महादेव ॥४॥

१०६१. होजनियां विष्णुभक्त । शिव निंदा जो करीत ॥१॥

तोचि अधम चांडाळ । मंहादोषी अमंगळे ॥२॥ मुख्य मायाचा
शिका । वंथ होय तिहीं लोकां ॥३॥ एकाजनार्दनी शिव । उच्चा-
रितां नाहीं भेव ॥४॥

१०६२. शिवशिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां
जन्मांचें ॥१॥ जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे
काळाचें भेव ॥२॥ तिहीं लोकां श्रेष्ठ न कळे आगमां निगमां । त-
याची गोडी ठाऊक श्रीरामा ॥३॥ एकाजनार्दनीं नका दुंजां भावां ।
विष्णु तोचि शिव ऐसा निर्वाहो ॥४॥

१०६३. शिवशिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदीन ॥१॥ धन्य
तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥ सदोदित वाचे ।
जपे शिव शिव साचें ॥३॥ एकाजनार्दनीं शिव । सोपा मंत्र तो
राणीव ॥४॥

१०६४. हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥
नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥ पळती यम-
दूतांचे थाट । पडती दूर जाउनी कपाट ॥३॥ विनोदें हरिहर ह्म-
णतां । मोक्षप्राप्ति तयां तत्त्वतां ॥४॥ एकाजनार्दनीं हरिहर ।
भवसिंधु उतरी पार ॥५॥

१०६५. भवसिंधूसी उतार । हरिहर ह्मणतां निर्धार ॥१॥
हीच ध्यारे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥ संसाराचा धंदा ।
वाचे ह्मणा हरि गोविंदा ॥३॥ एकाजनार्दनीं नाम । वाचे जप
सोपा सुगम ॥४॥

१०६६. हरिहरां भेद । नका करूं अनुवाद । धरितारें भेद ।
अधम तो जाणजे ॥१॥ वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वो-
त्तम । द्वैताचा भ्रम । धरूं नको ॥२॥ आदिनाथ परंपरा ।
चालत आली तो पसारा । जनार्दनें निर्धारा । उधडें केलें
॥३॥ शुद्ध जाण्य शिवाचें । उवड केलें पां साचें । एकाजनार्दनीं
वाचे । रामनामा ॥४॥

१०६७. एकाची स्तुति एकाची निंदा । करितां अंगीं आडके
बाधा ॥१॥ अर्धांगीं लक्ष्मी वंदावी । चरणीं गंगा ती काय निंदावी

॥२॥ ऐसा नाहीं ज्या विचार । भाक्ति नोहे अनाचार ॥३॥ एका-
जनार्दनी शरण । एकपणें जनार्दन ॥४॥

१०६८. उन्नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकां न कळे लाघवा ।
तुह्मी स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितसां कवणाचें ॥१॥ एक रम-
णीय पार्वती । त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति । पुराण वेद जया वानिती ।
तो श्रीपती ध्यातों मी ॥२॥ जया आवड कीर्तन चित्तीं । रंगीं
नाचतो वैकुण्ठपती । माझी धांव तेथें निश्चिती । ते सुखविभ्रांति काय
सांगूं ॥३॥ भाळे भोळे हरीचे दास । कीर्तन रंगीं नाचती उदास ।
त्यांचा भार वाहे मी सर्वेश । उणें तयांस येळं नेदीं ॥४॥ ऐसा
अनुवाद कैलासगिरीं । गिरिजेसी सांगे त्रिपुरारी । एकाजनार्दनीं
सत्य निर्धारी । कीर्तनगजरीं उभे तिन्ही देव ॥५॥

१०६९. अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें ॥१॥
नाम भिन्न रूप एक । देहीं देहात्मा तैसा देख ॥२॥ गोडी आणि
गूल । नोहे वेगळे सकळ ॥३॥ जीव शिव नामें भिन्न । एकपणें
एकचि जाण ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । भेदरूपें दिसे भिन्न ॥५॥

१०७०. जगाचा जनक बाप हा कृपाळु । दीनवत्सल प्रति-
पाळू पांडुरंग ॥१॥ पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनी । करील ज्ञा-
ढणी महत्पापा ॥२॥ ज्याकारणें योगी साधन साधिती । ती हे
उभी मूर्ति भीमातटीं ॥३॥ एकाजनार्दनीं भक्त कहुणाकर । ठेवुनी
कटीं कर उभा विटे ॥४॥

१०७१. अभेदावांचून । न कळे भक्तीचें महिमान । साधितां
दृढ साधन । विठ्ठलरूप न कळे ॥१॥ येथें पाहिजे विश्वास ।
दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥
वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्रीं । उभी विठ्ठलमूर्ती ।
तयाप्राचीं तिष्ठत ॥३॥ आशा मनीशा सांडा परते । कामक्रोध
भारा लातें । तेणेंचि सरते । तुह्मी व्हाल त्रिलोकीं ॥४॥ दृढ
धरा एक भाव । तेणें चरणीं असे ठाव । एकाजनार्दनीं भेव ।
नाहीं सग काळाचें ॥५॥

श्रीहरिनाममहिमा-

१०७२. कलियुगामाजी एक हरिनाम साचें । मुखें उच्चारितां
 पर्वत छेदी पापांचे ॥१॥ सर्वभावे भजा एक हरीचें नाम । मंगला
 मंगल करील निर्गुण विष्काम ॥२॥ दोषी अजामेळ तोहि नामें
 तरला । हरिनामें गणिकेचा उद्धार जाहला ॥३॥ एकाजनार्दनी
 नाम साराचें सार । स्त्रियादि अंत्यजां एकदांचि उद्धार ॥४॥

१०७३. जर्गी तो व्यापक भरुनी उरला । शरणं तूं तयांला
 जाय वेगीं ॥१॥ उघडा मंत्र जाण वदें नारायण । नोहे तुज विघ्न
 यमदूत ॥२॥ अखंड वाचेसी उच्चार नामाचा । तेणें कळिकाळाचां
 धाक नाहीं ॥३॥ एकाजनार्दनी संतसेवेविण । भाणिक साधन
 नाहीं दुर्जे ॥४॥

१०७४. नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनी लवलाही
 वेग करा ॥१॥ बुडतां सागरीं तारुं श्रीहरी । म्हणोनी झडकरी
 लाहो करा ॥२॥ काळाचा तो फांसा पडला-नाहीं देहीं । म्हणोनी
 खवलाही लाहो करा ॥३॥ एकाजनार्दनीं लाहो करा वळें । सर्वदा
 सर्वकाळें लाहो करा ॥४॥

१०७५. तुजा छंद नोहे वाचे । वदें साचें हरिनाम ॥१॥ कोटी
 कुळें होती पावन । नामस्मरण करतांची ॥२॥ यम न पाहे तया-
 कडे । वाळेंकोडें नमस्कारी ॥३॥ विधी शची उमारमण । वंदिती
 चरण आवडी ४ म्हणे जनार्दनाचा एका । उपायनेष्टका कलियुगीं ५

१०७६. सर्वोच्चरि वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम ॥१॥
 साधन सोपें पाहतां जर्गी । सांडावी उगी तळमळ ॥२॥ रामनामें
 करा ध्यास । न्हारे उदास प्रपंचीं ॥३॥ एकाजनार्दनीं मन । करा
 वज्राहुनी कठिण ॥४॥

१०७७. नामें पाषाण तरले । महापापी उद्धरले । राक्षसादि
 असुर तरले । एका नामें हरीच्या ॥१॥ घेईं घेईं नाम सदा । तेणें
 तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभूतांची निश्चये ॥२॥ हो कां
 पंडित ब्रह्मज्ञानी । तरती तारती भेदिनी । शरण एकाजनार्दनीं ।
 नाम उच्चारणीं आनंद ॥३॥

१०७८. काळाचे शासन । गातां श्रीहरीचे गुण ॥१॥ ऐसे सु-
लभ नाम वाचे । वेई वेई गोविंदाचे ॥२॥ संसाराचा छंद । येणे
तुटे भवकंद ॥३॥ एकाजनादनी नाम । भवसिंधु तारकधाम ॥४॥

१०७९. जो विनदला श्रीहरिचरणी । त्यासी भवबंधनी भ्रम
नाही ॥१॥ देव उभा मागे पुढे । वारी सांकडे भवाचे ॥२॥ नाम-
स्मरणी रत सदा । तो गोविंदा आवडे ॥३॥ त्याचे तुळणे दुजा
नाही । एका पाही जनादनी ॥४॥

१०८०. हरिनामै तरले । पशुपक्षी उद्धरले ॥१॥ ऐशी व्याख्या
वेदशास्त्री । पुराणे सांगताती वक्त्री ॥२॥ नामे प्रल्हाद तरला ।
उपमन्यु अढळपदी बैसला ॥३॥ नामे तरली ती शिळा । तारि-
थला वानर भेळा ॥४॥ हनुमंत ज्ञानी नामे । गणिका निजधामी
नामे ॥५॥ नामे पावन वाल्मिक । नामे अजामेळ शुद्ध देख ॥६॥
नामे चोखामेळ केला पावन । नामे कशीर कमाल तरले जाण ॥७॥
नामे उंच नीच तारिले । एकाजनादनी नाम बोले ॥८॥

१०८१. हरीचे नामे हरीचे भक्त । उद्धरले असंख्यात ॥१॥
दैत्य दानव मानव । रीस वानर जीव सर्व ॥२॥ वृक्षपाषाणादी तुण ।
हरिनामै ते पावन ॥३॥ पशु पक्षी अबला । एकाजनादनी तरल्या ४

१०८२. हरिनामाभूतें तरले अपार । व्यास वाल्मिकादि नि-
र्धार तरले जाण ॥१॥ सेवेचेनि भिसे अकूर तरला । उदबोध जा-
हला हृदयामाजी ॥२॥ सख्यत्व योगे अर्जुन तरला । प्रत्यक्ष भे-
टला कृष्णराव ॥३॥ दास्यत्व निकटी हनुमंता भेटी । हृदय संपुटी
राम भसे ॥४॥ नामधारकपणे प्रल्हाडु तरला । प्रत्यक्ष देखिला
नरहरी ॥५॥ उपमन्यु बाळक दुधाचिया छंदे । त्यासी गोविंद
कृपा केली ॥६॥ ऐसे अपरंपार तरले नामस्मरणी । एकाजनादनी
नाम जपे ॥७॥

१०८३. जेथे हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥ नाम
निर्दाळी पापाते । वदती शास्त्रे ऐशी मते ॥२॥ पापाचे पर्वत । नाम
निर्दाळी सत्य ॥३॥ नाम जप जनादन । एकाजनादनी पावन ॥४॥

१०८४. ज्याचे देणे न सरे कधी । नाही उपाधी संबंध ॥१॥

एका नामासाठीं सोपें । नारी अमूर्षे पातकी ॥२॥ शुद्ध अथवा
अशुद्ध याती । होती सरती हरिनामें ॥३॥ एकाजनादनीं नाम सार ।
उतरी पार भवनदी ॥४॥

१०८५. सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकाच्या च-
ळथा कांपताती ॥१॥ हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरले नारी-
नर नाममात्रें ॥२॥ वेदांत सिद्धांत तयांचा संकेत । नामें होती
मुक्त महापापी ॥३॥ एकाजनादनीं वेदाचें निजसार । नाम परा-
त्पर जपती सर्व ॥४॥

१०८६. भगवंताची नाम कीर्ति । अखंड वाचे जे वदती
॥१॥ धन्य तेचि संसारी । वाचे उच्चारिती हरिनाम ॥२॥ प्रपंचाचें
नोहे कोड । पुरे चाड हरिनामें ॥३॥ एकाजनादनीं नाम गोड ।
होय निवाड जन्माचा ॥४॥

१०८७. हरि ह्यणा बोलतां हरि ह्यणा चालतां । हरि ह्यणा
खेळतां वाळपणीं ॥१॥ ह्यणा हरिनाम पुरती सकळ काम । हरि-
नामें ब्रह्म हातां चढे ॥२॥ हरि ह्यणा उठतां हरि ह्यणा बैसतां ।
हरि ह्यणा पाहतां लोकलीला ॥३॥ हरि ह्यणा आसनीं हरि म्हणा
शयनीं । हरि ह्यणा भोजनीं प्रासोप्रासीं ॥४॥ हरि ह्यणा जागतां
हरि ह्यणा निजतां । हरि म्हणा जुंझतां रणांगणीं ॥५॥ हरि ह्यणा
एकटीं हरि ह्यणा संकटीं । हरि धरा पोटीं भाववळें ॥६॥ हरि ह्यणा
हिंडतां हरि म्हणा भांडतां । हरि म्हणा कांडितां साळी दाळी
॥७॥ हरि ह्यणा देतां हरि ह्यणा मागतां । हरि ह्यणा गातां
पदोपदीं ॥८॥ हरि ह्यणा देशीं हरि म्हणा परदेशीं । हरि ह्यणा
अहर्निशीं सावधान ॥९॥ हरि ह्यणा एकांतीं हरि म्हणा लोकांतीं ।
हरि म्हणा अंतीं देहत्यागीं ॥१०॥ हरि म्हणा धर्मता हरि म्हणा
अर्थता । हरि म्हणा कामता सकाम काम ॥११॥ हरि म्हणा
स्वार्थी हरि म्हणा परमार्थी । हरि म्हणा ब्रह्मप्राप्तिलागीं ॥१२॥
हरि म्हणा भावतां हरि म्हणा अभावतां । हरि म्हणा पावतां मोक्ष-
पद ॥१३॥ हरि म्हणा निजनिधी हरि म्हणा आनंदीं । हरि पर-
मानंदीं आनंद तो ॥१४॥ हरि म्हणा जनीं हरि म्हणा विजनीं ।
एकाजनादनीं हरी नांदे ॥१५॥

१०८८. हरिनामीं ज्याची प्रीति । सदा वानिती हरिनामं ॥१॥ धन्य धन्य जन्म त्याचा । उच्चार वाचा हरिनाम ॥२॥ नेणती शीण योग यागीं । घेती जर्गी हरिनाम ॥३॥ एकाजना-
दर्नी हरिनाम । उमेसी सांगे राम जप करी ॥४॥

१०८९. हरिवांचूनि ठाव रिता कोठें आहे । विचारूनि पाहें
मनामाजी ॥१॥ सर्व तो व्यापक भरूनि उरला । वाउगाचि चाळा
वाहूं नको ॥२॥ एकाजनार्दनीं भरूनि उरला । तो म्यां देखियेला
विटेवरी ॥३॥

१०९०. जगदात्मा श्रीहरी आनंदें पूजिन । अंतरीं करीन
महोत्सव ॥१॥ शांति सिंहासनीं वैसवीन भावें । बैसावें अधवें
हाकारीन ॥२॥ द्वैत विसरूनि करीन पादपूजा । तेणें गरुडध्वजा
पंचामृत ॥३॥ शुद्धोदक स्नान घालीन मानसीं । ज्ञानें स्वरूपासी
परिमार्जन ॥४॥ सत्त्व क्षीरोदक देवा नेसवीन । राजस प्रावर्ण
पीतांबर ॥५॥ दिव्य अलंकार तोडर सोज्वळ । सहज स्थिति
लेईल स्वामी माझा ॥६॥ भक्ति नवविध घालूनि सिंहासन । एका-
जनार्दन पूजा करी ॥७॥

१०९१. पूजिला श्रीपति एकविध भावें । होऊनि स्थिरावे
हृदयामाजी ॥१॥ करीतसे विनवणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ
तुष्टमान ॥२॥ एकाजनार्दनीं सर्वभावें पूजन । जनीं जना-
दर्न पूजियेला ॥३॥

१०९२. नाम जनार्दन वाचे । भय नाही कळिकाळाचें ।
साधक जन्माचें । नाम गातां निश्चयें ॥१॥ सोपा मंत्र जनार्दन ।
जरा व्यापक परिपूर्ण । जन वन जनार्दन । एक रूप नाम घेतां
॥२॥ एका शरण जनार्दनीं । जनार्दन एकपणीं । आदि मध्य अव-
सांनीं । दाता एकाजनार्दन ॥३॥

१०९३. योगियां न कळे वर्म । कोणा सांगे शुद्ध कर्म ।
न घडे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा ॥१॥ सुखें गाऊं
नाम वाचे । ब्रह्मज्ञान पुढें नाचे । भय नाही प्रापियां दूतांचें । आ-
द्यासीं ते सर्वथा ॥२॥ न करूं वाउग्या खटपटा । आगम निग-

मांवा न घेऊं ताठा । वाउग्या त्या वेष्टा । नामाविण नं कलं ॥३॥ योगयाग न कलं तीर्थाटन । सुखें गाळं जनार्दन । एका-
जनार्दनीं भजन । मुख्य मंत्र सोपारा ॥४॥

१०९४. नाम तें ब्रह्म नाम तें ब्रह्म । नामापाशीं नाहीं कर्म
विकर्म ॥१॥ अबद्ध पढतां वेद बाधी निषिद्ध । अबद्ध नाम पढतां
प्राणी होती शुद्ध ॥२॥ अबद्ध मंत्र जपतां जापक नळे । अबद्ध
नाम जपतां जडमूढ उद्धरले ॥३॥ स्वधर्म कर्म करी पडे व्यंग ।
विष्णुस्मरणें तें समूळ होय सांग ॥४॥ मनापाशीं नाहीं विधि-
विधान । आसनीं शयनीं भोजनीं नाम पावन ॥५॥ एकाजनार्दनीं
नाम निकटीं । ब्रह्मानंदीं भरली सृष्टी ॥६॥

१०९५. जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटे
जेणें ॥१॥ पाहतां ब्रह्मांडीं व्यापक तो हरी । सबाह्य अभ्यं-
तरीं भरलासे ॥२॥ एकाजनार्दनीं रिता ठाव कोठें । पुंडलीक
पेटें उभा नीट ॥३॥

१०९६. श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करितां उच्चा-
रणा । तुटताती यमयातना । नाना पातकियांच्या ॥१॥ माना हाचि
रे विश्वास । नामीं धरा दृढ वास । आणिक ते सायास । फोलकट
न करावे ॥२॥ योगयाग कसवटी । नको नको कोरब्बा गोष्टी ।
वांयांचि हिंपुटी । शिणती मूर्ख ॥३॥ शरण रिघा जनार्दनीं । एक-
पणें मन करनी । एकाजनार्दनीं ध्यानीं मनीं । चिंतन तें असों घा ॥४॥

१०९७. कृष्णाविण दुजे नेणती कायावाचा । जाला पांडवांचा
सहाकारी ॥१॥ वारिलें संकट भक्तांचा अंकित । धावेचि त्वरित
नाम घेतां ॥२॥ भोजनाची आस न धरी मानसीं । धांवतो त्वरेसी
नाम घेतां ॥३॥ एकाजनार्दनीं नामाची आवडी । घालितसे
उडी वैकुंठाहुनी ॥४॥

१०९८. हरिनाम भजन कळोळ जेथें सदा । नोहे तेथें बाधा
विषयाची ॥१॥ वेदशास्त्र देती स्वाही । पुराणें तींही बोलती ॥२॥
नामस्मरणें निरसे भेद । तुटे समूळ कंद संसार ॥३॥ निरसे
भोग दुःखव्याधी । तुटे उपाधी शरीर ॥४॥ जनार्दनाचा एका
हाणे । नाम गाणें सतत ॥५॥

१०९९. जागृतीं स्वर्गीं आणि सुपुर्तीं । तिहीं अवस्थांत हरि
झणतां मुक्तीं ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें गर्जेती । विवादती पुराणें ॥२॥
नाम निरंतर मुखीं सदा । नोहे बाधा भौतिक ॥३॥ एकाजनार्दनीं
शरण । भुक्तिमुक्तींचें नाही कारण ॥४॥

११००. हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें
॥१॥ तरला प्रल्हाद आणि धुरू । उपमन्यु क्षीरसागरू ॥२॥ एका-
जनार्दनीं छंद । अवघा भरला श्रीगोविंद ॥३॥

११०१. मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार ॥१॥
पायांचा व्यापार । करावें तीर्थाटन निर्धार ॥२॥ हातांचा व्या-
पार । करावें दान धर्म सार ॥३॥ एकाजनार्दनाचा निर्धार । मुखीं
नामाचा उच्चार ॥४॥

११०२. आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तन-
रंगीं ॥१॥ तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा
नाहीं ॥२॥ एकाजनार्दनीं भावाचें माहेर । तरिजे संसार क्षणमात्रें ३

११०३. आठवावे हरीचे गुण । तें मना समाधान ॥१॥ मग
न जाय सैरावैरा । चुके जन्मांच्या वेरक्षारा ॥२॥ एकाजनार्दनीं
ध्यान । सदा मनीं नारायण ॥३॥

११०४. सर्वकाल आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥ नेणें
कांहीं दुजी मात । जागृतीं स्वप्नांत हरीविण ॥२॥ समाधी उन्मनीं
आसनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥

११०५. नित्य वाचे वदे हरी । होय बोहरी महा पापा ॥१॥
ऐसा पुराणींचा बोध । वाचे गोविंद आठवा ॥२॥ एकाजनार्दनीं
वेदवाणी । नारायणीं स्मरावें ॥३॥

११०६. नाही अटक काल वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥
भलतेवेळीं भलते काळीं । वाचे वदा नामावची ॥२॥ न लगे सुहूर्त
अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥ एकाजनार्दनीं नेम । सोपें
नाम जपतां ॥४॥

११०७. नामाचे पोवाडे वर्णिते साबडे । हरिनाम बागडे
रंगले ॥१॥ नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वांयां

जाय ॥२॥ नाम निजधीर मानुनी भरवसा । गाती ते उल्हासा
रात्रंदिन ॥३॥ एकाजनार्दनी ध्यानी आणि मनी । नाम संजी-
वनी जपतसे ॥४॥

११०८. अष्टांग साधन न करी वाडगें । धूम्रवान वेगें
कासया करसी ॥१॥ मनी हरी धरी मनी हरी धरी । वाडगा तूं
फेरी पडों नको ॥२॥ साधन फुकट वाडगे ते कष्ट । धरी हरी व-
रिष्ठ मनामाजी ॥३॥ साधन साधितां शिणताती मुनी । तो हरी
कीर्तनी नाचतसे ॥४॥ सायास न लगे करावे ते कांहीं । एकाजना-
र्दनी पार्यो बुडी दिली ॥५॥

११०९. साधकासी साधतां ज्ञान । तंव आडवें येत माया-
विधन ॥१॥ झणोनी करा हरिचितन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥
सांडीं सांडीं थोरपण । व्हावें लीन कीर्तनी ॥३॥ शरण एकाजना-
र्दनी । सांडा अभिमान संतजनी ॥४॥

१११०. सर्वाभूतीं सारखा भाव । येणें माया तरे जीव ॥१॥
करितां अद्वैतपणें भक्ती । तेणें जीवा जीवन्मुक्ती ॥२॥ हरिनाम
भजनाच्या कळोळें । जाव घेउनी माया पळे ॥३॥ एक करितां हरि-
भक्ती । एकाजनार्दनी तृप्ती ॥४॥

११११. असंख्य वचनें असोनी नसती । कोण तया रीतीं
चालतसे ॥१॥ प्रमाण अप्रमाण दोहींचा निवाडा । केलासे उघडा
श्रुतींशास्त्री ॥२॥ हरिनाम वचन एकचि प्रमाण । हें तों अप्रमाण
करील कोण ॥३॥ जनार्दनाचे वचनीं श्रावें अनुमोदन । एकाजना-
र्दनी प्रमाण तेंचि होय ॥४॥

१११२. आमचें हेंचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥
नाहीं भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलों ॥२॥ नाहीं
येणें जाणें मरण धाक । अवघा एक जनार्दन ॥३॥ एका शरण
जनार्दनी । जनार्दन जनीं वनीं ॥४॥

१११३. आडवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥
कायावाचा आणि मन । करूं कीर्तन धुमालीं ॥२॥ धरूं वैष्णवांचा
संग । टाकूं कुसंग त्यजोनी ॥३॥ झणूं आम्ही हरीचे दास । एका-
जनार्दनी निजदास ॥४॥

१११४. सुखीं उच्चार हरिहर । करिताती निरंतर ॥१॥
नित्य रामकृष्ण हरी । वदतसे पै वैखरी ॥२॥ करिती देवाचे पै
ध्यान । वृत्ति झालीसे तल्लीन ॥३॥ एकाजनार्दनी नाम । हेंचि
पाववी निजधाम ॥४॥

१११५. महा मात्रा हरीचें नाम । तरती अधमादि अधम ।
हाचि कलिमाजी धर्म । नामापरतें न देखें ॥१॥ जयीं नाम तारक
चौका । आन उपाय नाहीं देखा । साधन साधितां साधकां । नामा-
परतें थोर नाहीं ॥२॥ धरा विश्वास बांधा गांठी । नाम जपा जग-
जेठी । एकाजनार्दनी भय पोटीं । नाहीं तुझां काळाचें ॥३॥

१११६. टाकूनियां निंदा स्तुतीचें वचन । तथा नारायण जवळी
आहे ॥१॥ न लगे उपवास पारणें करणें । सुखें नारायण घरा येतो
॥२॥ ठायींच बैसोनी जपे नामावळी । पूर्व कर्मा होळी होय तेणें
॥३॥ एकाजनार्दनी धरितां पायीं भाव । रमेसह देव घरीं नांदे ४

१११७. सोपा मंत्र द्वादश अक्षरी । वाचे जपें तूं निर्धारिं ।
अंतकाळीं हरी । न विसंबे तुजसी ॥१॥ धन्य धन्य मंत्रराज ।
तेणें साधिलें बहु काज । आझां सांपडलें निज । वैकुंठभुवनांचें
निर्धारें ॥२॥ मन करीं गा बळकट । जपें वरिष्ठावरिष्ठ । एकाजना-
र्दनी वाट । सोपी मग सहजचि ॥३॥

१११८. येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजा-
मेळ ॥१॥ गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी
तारियेल्या ॥२॥ गजेंद्र तो पशु नाडितां जळचरें । धावे देव
सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥ प्रल्हादा संकट पडतां निवारी । चोखि-
याचें करी बाळंतपण ॥४॥ दामाजीचा माहार होऊनियां ठेला ।
उणेंपण त्याला येवों नेदी ॥५॥ एकाजनार्दनी भक्तांचा अंकित ।
उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥

१११९. देवाचें तें ध्यान । आठवाचें रात्रदिन ॥१॥ सुगुट
कुंडलें मेखळा । कासे शोभे सोनसळा ॥२॥ शंख चक्र गदा
पद्म । सदा उदार मेघःशाम ॥३॥ ऐसा हृदयीं आठवा । एका-
जनार्दनी साठवा ॥४॥

११२०. जयाचीं तीं अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में
॥१॥ अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणें ब्रह्मा ॥२॥ अव-
तार चरित्र नामें । परिसतां निवारे कमें ॥३॥ जे जे अवतारीं देव
सगुण । गाईले निर्गुणाचे गुण ॥४॥ धन्य धन्य ते भाग्याचे । हरि-
गुण वर्णिते वाचे ॥५॥ कांहीं सगुण निर्गुण ठाव । अवघा एकचि
देहीं देव ॥६॥ एकपणें वेगळा । एकाजनार्दनीं देखिला ॥७॥

हरिपाठ.

११२१. हरीचिया दासां हरी दाही दिशा । भावें जैसा तैसा
हरी एक ॥१॥ हरी सुखीं गातां हरपली चिता । त्या नाहीं मागुता
जन्म घेणें ॥२॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगें । तेचि झालीं
अंगें हरिरूप ॥३॥ हरिरूप झालें जाणणें हरपलें । नेणणें तें
गेलें हरिचे ठायीं ॥४॥ हरि रूप ध्यानीं हरि रूप मनीं । एका-
जनार्दनीं हरी बोला ॥५॥

११२२. हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ
गलबला करूं नका ॥१॥ नको नको मान नको अभिमान । सोडी
मीतूपण तोचि सुखी ॥२॥ सुखी जेणें व्हावें जग निववावें । अज्ञानीं
लावावे सन्मार्गासी ॥३॥ मार्ग जया कळे भाव भक्तिबळें । जगाचि-
ये मेळें न दिसती ॥४॥ दिसती जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं ।
एकाजनार्दनीं ओळखिले ॥५॥

११२३. ओळखिला हरी धन्य तो संसारीं । मोक्ष त्याचे घरीं
सिद्धी सहित ॥१॥ सिद्धि लावी पिसें कोण तया पुसे । नेणें राज-
हसें पाणी कायी ॥२॥ कायतें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानानें सगुण
ओस केलें ॥३॥ केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजळें मेलें
ऐसे किती ॥४॥ एकाजनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची
विश्रांती हरी संगें ॥५॥

११२४. जें जें दृष्टीं दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी
नाही ॥१॥ वैकुंठ कैलासी तीर्थ क्षेत्रीं देव । तयावीण ठाव
रिता कोठें ॥२॥ वैष्णवांचें गुह्य मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत

पाहतां नाहीं ॥३॥ आदिमध्य वंतीं अवघा हरि एक । एकचि अनेक
एक हरी ॥४॥ एकाकार झाले जीव तोचि दोन्ही । एकाजना-
दर्दीं ऐसें केलें ॥५॥

११२५. नामावीण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळ-
सर्प आहे ॥१॥ वाचा नव्हे लांब जळो त्याचें जाणें । यातना भो-
गणें यमपुरीं ॥२॥ हरीवीण कोणी नाहीं सोडविता । पुत्र बंधु कांता
संपत्तीचे ॥३॥ अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती । साधूचे संगती
हरि जोडे ॥४॥ कोटिकुळें तारी हरि अक्षरें दोनी । एकाजना-
दर्दीं पाठ केलीं ॥५॥

११२६. धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ तें निर्फळ
हरीवीण ॥१॥ वेदाचेंही बीज हरिहरि अक्षरें । पवित्र सोपारें
हेंचि एक ॥२॥ योगयाग व्रत नेम धर्म दान । न लगे साधन
जपतां हरी ॥३॥ साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरिहरि झणतां
कार्य सिद्धि ॥४॥ नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी । एकाजना-
दर्दीं हरी बोला ॥५॥

११२७. बहुतां सुकृतीं नर देह लाधला । भक्तिवीण गेला अ-
धोगती ॥१॥ बाप भाग्य कैसें न सरोचि कर्म । न कळोचि वर्म अरे
मूढा ॥२॥ अनेका जन्माचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा
होय ॥३॥ राव रंक होकां उंच नीच याती । भक्तिवीण माती
मुखीं त्याच्या ॥४॥ एकाजनादर्दीं हरि हरि झणतां । मुक्ति सायु-
ष्यता पाठीं लागे ॥५॥

११२८. हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस
दृष्टीपुढें ॥१॥ नित्य नामघोष जयाचे मंदिरां । तेचि काशीपुरीं तीर्थ
क्षेत्र ॥२॥ वाराणशी तीर्थ क्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे
नाश कैचा ॥३॥ एका तासामार्जी कोटि वेळां सृष्टी । होती जाती
दृष्टीं पाहे तोची ॥४॥ एकाजनादर्दीं ऐसे किति झाले । हरिनाम
सेविलें तोचि एक ॥५॥

११२९. भक्तीविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला
कसा नाही ॥१॥ काय माय गेली होती भूतापासीं । हरि नये

मुखासी अरें मूढा ॥२॥ मतकें करितां पुढें आहे पुसता । काय
उत्तर देता होशील तूं ॥३॥ अनेक यातना यम करवील । कोण
सोडवील तेथें तुजला ॥४॥ एकाजनार्दनी सांगताहे तोंडें । आहा
त्राचा रडे बोलतांची ॥५॥

११३०. स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची
भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथे हरी । ऐसे वेद
चारी बोलताती ॥२॥ ब्रम्हा डोळसा तें वेदार्थ नाकळे । तेथे हे
आंधळे व्यर्थ होती ॥३॥ वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष ।
घेदें नाही ऐसे सांगितलें ॥४॥ वेदाचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी ।
एकाजनार्दनी हरी बोला ॥५॥

११३१. सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंद पदीं जया
झणती हरी ॥१॥ सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण
हरिपार्या ॥२॥ तत्सदिति ऐसें पैल वस्तुवरी । गतिमाजी हरी
बोलियेले ॥३॥ हरिपद प्राप्ति भोळ्यां भाविकांसी । अभि-
मानीयांसी गर्भवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनीं ।
एकाजनार्दनी तेंचि झालें ॥५॥

११३२. नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें नावळे
गुरूविणें ॥१॥ निर्गुणीं पावले सगुणीं भजतां । विकल्प धरितां
जिव्हा झडे ॥२॥ बहुरूपी धरीं संन्याशाचा वेष । पाहोन त्यास
धन देती ॥३॥ संन्याशाला नाही बहुरूपी याला । सगुणीं
भजला तेथें पावे ॥४॥ अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एकाज-
नार्दनी ओळखिलें ॥५॥

११३३. ओळखिला हरी सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी
दुःख कैचें ॥१॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां
हरि पवित्र तो ॥२॥ पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरिमुखें
गाय निश्च नेमें ॥३॥ कामक्रोधलोभ जयाचे अंतरीं । नाही
अधिकारी ऐसा येथें ॥४॥ वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका-
जनार्दनी हरि बोला ॥५॥

११३४. हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतां खेळतां
ए. २०

हरि बोला ॥१॥ हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य
करितां हरि बोला ॥२॥ हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं ।
देहत्यागा अंतीं हरि बोला ॥३॥ हरि बोला भांडतां हरि बोला
कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥४॥ हरि बोला जनीं हरि बोला
विजनीं । एकाजनादर्नीं हरि बोला ॥५॥

११३५. एक तीन पांच मेळा पंचविसांचा । छत्तीस तत्त्वांचा
मूळ हरी ॥१॥ कल्पना अविद्या तेणें झाला जीव । मायोपाधि
शिव बोलिजेती ॥२॥ जीव शिव दोनी हरिरूपीं तरंग । सिंधुतो
अभंगनेणे हरी ॥३॥ शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जु-
वरी भासे मिथ्या सर्प ॥४॥ क्षेत्रक्षेत्रज्ञाते जाणताती ज्ञानी ।
एकाजनादर्नीं हरि बोला ॥५॥

११३६. कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोवा
नेणे हरी ॥१॥ दिधल्यावांचूनि फळ प्राप्ति कैची । इच्छा कल्प-
नेची व्यर्थ बापा ॥२॥ इच्छावे ते जवळीं हरिचे वरण । सर्व नारा-
यण देतो तुज ॥३॥ न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां
जन्म कोटी हरी कैचा ॥४॥ एकाजनादर्नीं सांपडली खूण । कल्पना
अभिमान हरि झाला ॥५॥

११३७. काय नपूसका पद्मिनीचे सोहळे । वांक्षेसी डोहळे कैचे
होती ॥१॥ अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पा दूधपान करूं
नये ॥२॥ क्रोधी अविश्वासी त्यांसी बोध कैचा । व्यर्थ आपुली
वाचा शिणवूं नये ॥३॥ खळाची संगती उपयोगासी नये । आपणा
अपाय त्याचे संगें ॥४॥ वैष्णवीं कुपथ्य टाकिलें वाळुनी । एका-
जनादर्नीं तेचि भले ॥५॥

११३८. न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मंडूकी वटवट तैसे
ते गा ॥१॥ प्रेमावीण भजन नाकावीण मोतीं । अर्थावीण पोथी
वाचुनी काय ॥२॥ कुंकुवा नाहीं ठाव ह्मणे मी आहव । भावा-
वीण देव कैसा पावे ॥३॥ अनुतापावीण भाव कैसा राहे । अनुभवे
पाहे शोधूनियां ॥४॥ पाहतां पाहणें गेलें तें शोधुनी । एकाजना-
दर्नीं अनुभविलें ॥५॥

११३९. परिमळ गेलियां वोस फूल देटीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥१॥ घडिघडी काळ वाट याची पाहे । अझूनि किती आहे अवकाश ॥२॥ हाचि अनुताप घेऊनि सावध । कांहीं तरी बोध करीं मना ॥३॥ एक तास उरला खट्वांगरायासी । भाग्य-दशा कैशी प्राप्त झाली ॥४॥ सांपडला हरि तयाला साधनीं । एका-जनादनीं हरी बोला ॥५॥

११४०. करारे बापांनो साधन हरीचें । क्षणीं करणीचें करूं नका ॥१॥ जेणें नये जन्म यमाची यातना । ऐसिया साधना करा कांहीं ॥२॥ साधनांचें सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥ कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनाम जपतां घडे ४ एकाजनादनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ५

११४१. बारा सोळाजणी हरीसी नेणती । म्हणोनि फिरती राखंदिवस ॥१॥ सहस्र मुखांचा वर्णितां भागला । हर्ष जया झाला तेणें सुखें ॥२॥ वेद जाणूं गेला पुढें मौनावला । तें गुह्य तुजला प्राप्त कैचें ॥३॥ पूर्वं सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरूचा तोचि जाणे ॥४॥ जाणते नेणते हरीचे ठिकाणीं । एकाजनादनीं हरी बोला ॥५॥

११४२. पिंडीं देहस्थिति ब्रह्मांडीं पसारा । हरीविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥ शुक्र याज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥ यारे यारे धरूं हरिनाम तारूं । भवाचा सागरु भय नाही ॥३॥ साधुसंत गेले आनंदीं राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ४ एकाजनादनीं मांडिलें दुकान । देतो मोलाविण सर्व वस्तु ५

११४३. आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥ सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकळील ऐसें नाही ॥३॥ जैशी स्थिति आहे तैसापरी राहें । कौतुक तू पाहें संचिताचें ॥४॥ एकाजनादनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ॥५॥

११४४. दुर्बळाची कन्या समर्थानें केली । अवदशा निमाळी

दरिद्राची ॥१॥ हरीकृपा होतां भक्तां निघतीं दोंदें । नाचती स्वा-
नंदें हरिरंगीं ॥२॥ देव भक्त दोन्ही-एकरूप झाले । मुळींचें संचलें
जैसें तैसें ॥३॥ पाजळली ज्योति कापुराची वाती । अवाळितां
आरती भेद नुरे ॥४॥ एकाजनार्दनीं कल्पचि मुराला । तोचि हरी
झाला ब्रह्मरूप ॥५॥

११४५. सुद्रा ती पांचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष
हरी दिसे ॥१॥ कानीं जें पेरिलें डोळां तें उगवलें । व्यापकें भरिलें
तोचि हरी ॥२॥ कर्म उपासना ज्ञानमार्गीं झालें । हरीपाठीं आले
सर्व मार्ग ॥३॥ निख प्रेमभावें हरिपाठ गाय । हरीकृपा होय
तयावरी ४ झाला हरिपाठ बोलणें येथुनी । एकाजनार्दनीं हरी बोला ५

नाममहिमा.

११४६. ऐका नामाचें महिमान । नाम पावन तें जाण ॥१॥
हास्य विनोदें घेतां नाम । तरती जन ते अधम ॥२॥ एकाजना-
र्दनीं धरीं विश्वास । नामें नासती दोष कळिकाळाचे ॥३॥

११४७. नामाचें महिमान सादर ऐका । तारिथेले देखा महा
पापी ॥१॥ पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन
नामें जाहला ॥२॥ गणिका पांखिरुं नाम जपे सदा । नोहें तिसी
बाधा गर्भवासा ॥३॥ एकाजनार्दनीं कलीमाजी नाम । उत्तम
उत्तम जपा आधीं ॥४॥

११४८. दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्ही
लोक वंदिते माथां ॥१॥ नामाचें महिमान नामाचें महिमान ।
नामाचें महिमान शिव जाणे ॥२॥ जाणती ते ज्ञानी दत्त कपिल-
मुनी । शुकादिक जनीं धन्य जाहले ॥३॥ एकाजनार्दनीं नामपरि-
पूर्ण । सांपडली खूण गुरुकृपें ॥४॥

११४९. नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार ।
नाम होचि निजसार । आधार वेद शास्त्रांचे ॥१॥ तारक कलिमाजी
नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामें तरती

श्रीहरीच्या ॥२॥ मनां साह्या ऐक गोष्टी । नाम जपें तूं सदा कंठी ।
एकाजनादनीं परिपाठीं । नाहीं गोष्टी दुसरी ॥३॥

११५०. नाम तें उत्तम नाम तें सगुण । नाम तें निर्गुण सना-
तन ॥१॥ नाम तें ध्यान नाम तें धारणा । नाम तें हें जनां तारक
नाम ॥२॥ नाम तें पावन नाम तें कारण । नामापरतें साधन आन
नाहीं ३ नाम ध्यानीं मनीं गातसे वदनीं । एकाजनादनीं श्रेष्ठ नाम ४

११५१. नामाचा धारक । हरिहरां त्याचा धाक ॥१॥ ऐसें
नाम समर्थ । त्रिभुवनीं तें विख्यात ॥२॥ नामें यज्ञयाग घडती ।
नामें उत्तम लोकीं गती ॥३॥ नामें भुक्ति मुक्ति तिष्ठे । नामें वरिष्ठा
वरिष्ठें ॥४॥ नामें सर्व सत्ता हातीं । नामें वैकुंठीं वसती ॥५॥ नामें
होतीं बतुर्भुज । एकाजनादनीं सतेज ॥६॥

११५२. नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचें मुगुटमणी ।
नाम जपे शूलपाणी । अहोरात्र सर्वदा ॥१॥ तें हें सुलभ सोपारें ।
कामक्रोध येणें सरे । मोहमद मत्सर सुरे । नाममात्रें त्रिजगतीं
॥२॥ घेउनीं नामाचें अमृत । एकाजनादनीं झाला तृप्त । झणोनीं
सर्वातें सांगत । नाम वाचे वदावें ॥३॥

११५३. नाम तारक हें क्षितीं । तरले आणि पुढें तरती ॥१॥
न लगे साधन मंडन । नामें सर्व पाप दहन ॥२॥ योग्यापांची
परबडी । नामापुढें वांयां गोडी ॥३॥ नाम वाचे आवडी घोका ।
झणे जनादनीं एका ॥४॥

११५४. नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम प-
तितपावन । कलीमाजी उद्धार ॥१॥ गातां नित्य हरीकथा ।
पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहतां । नित्य मुक्त
प्राणी तो ॥२॥ एकाजनादनीं नाम । भवसिंधु तारक नाम ।
सोपें सुगम वर्म । भाविकांसी निर्धारें ॥३॥

११५५. अष्टादश पुराणें सांगती बडिवार । नाम साराचें
सार कलियुगीं ॥१॥ तारिले पातकी विश्वास घातकी । मुक्त झाले
लोकीं तिहीं सत्य ॥२॥ सर्वांतर सार नाम जपु निका । जना-
दनाचा एका घोकितसे ॥३॥

११५६. सकळ साधनांचें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥१॥

सकळ तपांचें जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥२॥ सकळ ज्ञानांचें जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥३॥ सकळ ब्रह्म विद्येचें जें घर । एकाजनादर्दनाचें माहेर ॥४॥

११५७. साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापांचे । विश्वासियातें साचें । नामतारक कलियुगीं ॥१॥ अहोरात्र वदतां वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥ एकाजनादर्दनीं नाम । भाविकांचें पुरे काम । अभागियातें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥

११५८. पशु पक्षी वनचरें । श्वान श्वापदादि सूकरें ॥१॥ पडतां नाम घोप कानीं । पावन होती इथे जनीं ॥२॥ चतुष्पाद आणि तद्वर । नामें उद्धार सर्वांसी ॥३॥ उंच नीच नको याती । ब्राह्मण सर्व तरती ॥४॥ एकाजनादर्दनीं अभेद । नामीं नाहीं भेदाभेद ॥५॥

११५९. नाम गाये तो पवित्र क्षितीं । नामें उद्धार लिजगतीं ॥१॥ ज्याचें उच्चारितां नाम । निवारे क्रोध आणि काम ॥२॥ वेदशास्त्र विवेकीं संपन्न । नामें होताती पावन ॥३॥ नामें उत्तम अधमा गती । एकाजनादर्दनीं ध्याय चित्तीं ॥४॥

११६०. नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें ॥१॥ देखणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंध-स्वेंसी ॥२॥ द्वैत अद्वैत गेलें नेणणें द्वारपलें । जाणणें तें गेलें जाणणें ठाई ॥३॥ एकाजनादर्दनीं नाम तें अनाम । सर्वोत्तम नाम सर्वां ठाई ४

११६१. नामामृतापुडें । कायसें अमृत बापुडें ॥१॥ ऐसा नामाचा बडिवार । गोडी जाणे गिरिजावर ॥२॥ नामें जोडे ब्रह्मज्ञान । मुक्ति मुक्ति नामें जाण ३ एकाजनादर्दनीं सार । ब्रह्मज्ञानाचें हें घर ४

११६२. दोष दुरितांचें पालें । पळती बळें नाम घेतां ॥१॥ नाम प्रताप-गहन । भवतारण हरिनाम २ आणीक नको दुजी चाड । नाम गोड विहळ ॥३॥ एकाजनादर्दनीं नाम । तरले तरती निष्काम ५

११६३. नाम पावन तिहीं लोकीं । मुक्त जालें महापातकी ॥१॥ नाम श्रेष्ठाचें हें श्रेष्ठ । नाम जपे तो वरिष्ठ ॥२॥ नाम जपे नीळकण्ठ । वदिताली श्रेष्ठ श्रेष्ठ ॥३॥ नाम जपे हनुमंत । तेंगें अशीं शक्तिवंत

॥४॥ नाम जपे पुंडलीक । उभा वैकुण्ठनायक ॥५॥ नाम ध्यानीं मनीं देखा । जपे जनार्दनीं एका ॥६॥

११६४. तारले नामें अपार जन । ऐसैं महिमान नामाचें ॥१॥ अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तारियेले ॥२॥ दैत्यदानव ते राक्षस । नामें सर्वास मुक्तिपद ३ एकाजनार्दनीं नाम सार । जपा निरंतर हृदयीं ॥४॥

११६५. नामें पावन हीन याती । नाम जपतां अहोरात्रीं । नामापरती विश्रांती । दुर्जा नाही प्राणियां ॥१॥ नका भ्रमूं सैरावैरा । वाउगें तप साधन पसारा । योगयाग अवधारा । नामें एका साधतसे ॥२॥ व्रत तप हवन दान । नामें घडे तीर्थ स्नान । एकाजनार्दनीं मन । स्थिर करुनि नाम जपा ॥३॥

११६६. अनामिकादि चांडाळ । नामें सवळ तारिले ॥१॥ ब्रह्महत्या पापराशी । नामें वैकुण्ठासी पावले ॥२॥ दुराचारी व्यभिचारी । गणिका नारी तारिली ॥३॥ एकाजनार्दनीं नाम । मंगळ धाम मंगला ॥४॥

११६७. नामें पावन ह्ये लोकीं । नामें पावन परलोकीं । नाम सदा ज्याचे मुखीं । धन्य तो नर संसारीं ॥१॥ नामें कलिमल दहन । नामपतित पावन । नाम दीनोद्धारण । नाम जनार्दन वदतां ॥२॥ नाम गातां सुख वाटे । प्रेमें प्रेम तें कोंदाटे । एकाजनार्दनीं भेटे । नाम गातां निश्चयें ॥३॥

११६८. नामें घडे निज शांती । तेथें वसे भुक्ति मुक्ती । नामतारक त्रिजंगतीं । दृढभावे आठवितां ॥१॥ क्षणोनी धेतिलासे लाहो । रात्रंदिवस नाम गावो । कळिकाळाचें भेवो । सहज तेथें पळतसे ॥२॥ मज मानला भरंवसा । नामीं आहे निजठसा । एकाजनार्दनीं सर्वेशा । नाम जपें अंतरीं ॥३॥

११६९. नामें प्राप्त नित्यानंद । नामें होय परम पद । नामें निरसे भवकंद । नामतारक निर्धारें ॥१॥ हेंचि मना दृढ धरी । वांयां नको पडूं फेरी । तेणें होसी हाव भरी । मग पतनीं पडसीळ ॥२॥ क्षणे एकाजनार्दन । नामें तरती अधम जन । नामें होय प्राप्त पेणें । वैकुण्ठचि निर्धारें ॥३॥

११७०. नामें तारिले पातकी । नाम थोर तिहीं लोकी । नामें साधे भुक्ती मुक्ती । नाम कळीं तारक ॥१॥ नको जाऊं वनांतरीं । रानीं वनीं आणि डाँगरीं । वैसोनियां करीं । स्थिर चित्त निमग्न ॥२॥ नामें साधलें साधन । तुटलें बहूतांचें बंधन । एकाजनादेना शरण । नाम वाचे उच्चारी ॥३॥

११७१. जितुका आकार दिसत । नाशिवंत जात लया ॥१॥ एक नाम सत्य सार । वाउगा पसार शीणतो ॥२॥ नामें प्राप्त ब्रह्मपद । नामें देह होय गोविंद ॥३॥ एकाजनादर्नी नाम । सर्व निरसे क्रोधकाम ॥४॥

११७२. सदा नामें घडे आचार । नामें साधे सर्व विचार । नाम पवित्र परिकर । सादर वदनीं घेतां ॥१॥ शुद्ध वैराग्य घडे नामीं । तप तीर्थ घडे निष्कामीं । दान धर्म पुण्यपावन ह्ये धर्मी । नाम वाचे आठवितां ॥२॥ नामें साधे अष्टांग पवन । नामें साधें पंचाम्नि धूम्रपान । नामें एकाजनादर्नी भजन । नामें पावन देह होय ३

११७३. परेसी न कळे पार । पश्यतीसी निर्धार । मध्यमा तों स्थिर । वैखरीये ॥१॥ चहुं चाचा कुंठीत । ऐसें नाम समर्थ । आह्मी गाऊं सदोदीत । सोपें नाम ॥२॥ रिद्धिसिद्धी धावे पार्यां । मुक्तीसी तों अवसर नाही । भुक्तीचा तो उपाय कांहीं । हरिदास ३ एकाजनादर्नी भाव । भावेंचि तुष्टे देव । आणीक नको उपाव । नाम स्मरे ४

११७४. श्रुती शास्त्रांचें आधार । पुराणांचा परिकर । दुरुशनें सांगतीं बाडिवार । वाचे नाम उच्चारा ॥१॥ तारक जगीं हें नाम । जपतीं निष्काम सकाम । पावे स्वर्ग मोक्ष धाम । कलिमाजी प्रत्यक्ष ॥२॥ ह्मणोनी धरिलें शिवें कंठीं । तेंण हळाहळ शमलें पोटीं । एकाजनादर्नीं गुह्य गोष्टी । गिरजेप्रति अनुवाद ॥३॥

११७५. वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥ शास्त्रांचें मत नामाचा इतिहास । यापरती भाव नाही नाही २ एकाजनादर्नी संतांचें हें मत । नामें तरती पतित असंख्यात ३

११७६. कष्ट न करितां योग जरी साधी । श्रम ते उपाधि वाउगी कांवा ॥१॥ नाम ते सोपें श्रम नाही कांहीं । उच्चारितां पाहीं सर्व जेडे ॥२॥ एकाजनादर्नी नका योगथास । ह्मणाचा श्रीरंग वाचे सदा ३

११७७. योगयाग तप व्रतैः आचरितो । नाम सोपे गातां सर्व
जोडे १ पाहोनियां प्रचीत नाम धे अनंत तुटे नाना घात जपे नाम
॥३॥ एकाजनादेनीं नामाचा महिमा । वर्णितां उपरमां शेष आला ॥३॥

११७८. नित्य नैमित्तिक कर्म । जया न घडे हा धर्म । तेणे
उच्चारवें नाम । सत्य निर्धार जाणावा ॥१॥ नामें कर्माची सुटे
उपाधी । नामें तुटे आधीव्याधी । नामें शोक संदेह बुद्धी । नास-
त्तसे हरिनामें ॥२॥ नाना रोष तुटती नामें । घडती सर्व ब्रह्म कर्में ।
एकाजनादेनीं नामें । धर्म सकळ साधती ॥३॥

११७९. करितां साधनांच्या कोटी । नामाहून त्या हिंपुटी ॥१॥
नाम वाचे आठवितां । साधनें सर्व येती हातां ॥२॥ नामापरता
दुजा मंत्र । नाही नाही धुडितां शास्त्र ॥३॥ एकाजनादेनीं नाम ।
शुद्ध चैतन्य निष्काम ॥४॥

११८०. नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । ह्मणोनी शिव नित्य घोकी
॥१॥ सदा समाधी शयनीं । राम चिती ध्यानीं मनीं ॥२॥ अखंड
वैराग्य बाणलें अंगीं । ह्मणोनी वंद्य सर्वां जर्गीं ॥३॥ एकाजनादेनीं
वाचे । नाम वदे सर्वदा साचें ॥४॥

११८१. कळिकाळा नाही बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥
ऐसें नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥ हरीचिया दासा
साचें । भय नाही कळिकाळाचें ॥३॥ एकाजनादेनीं काळ । काळ
होय तो कृपाळ ॥४॥

११८२. जेणें नाम धरिलें कंठीं । धावे त्याच्या पाठीपोटीं
॥१॥ नाम गातां जनीं वनीं । आपण उभा तेथें जाउनी ॥२॥
नामासाठीं मागें धावे । इच्छिलें तेणें पुरवावें ॥३॥ यातीकुळ
स्तयाचें । न पाहे कांहीं साचें ॥४॥ वर्णाचीं तों चाड नाही । नाम
गातां उभा पाहीं ५ एकाजनादेनीं भोळा । नामासाठीं अंकित जाला ६

११८३. आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी ।
ज्वारी भक्तांचीं सांकडीं । नामासाठीं आपुल्या ॥१॥ ऐसा नामांचो
प्रोवाडा । नाम उच्चार घडघडा । तेणें निवारें यज्ञमीडा । साच-
वर्णें भक्तांची ॥२॥ एकाजनादेनीं नाम । सोपें सोपें हो सुगम । तरा-
ख्या आन नाही धाम । नामावांचुन सर्वथा ॥३॥

११८४. एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काठी । भक्तवच-
नाची आवडी मोठी । होय जगजेठी अंकित ॥१॥ एकाघरी उच्छिष्ट
काढणें । एका द्वारी द्वारपाळपण करणें । एका घरीं गुरें राखणें ।
लोणी खाणें चोरुनी ॥२॥ एकाचि उगेचि धरुनी आस । उभा राहे
युगें अष्टावीस । एकाजनार्दनी त्याचा दास । नामें आपुल्या अंकित ३

११८५. आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणा स्वयें मि-
रवी । अवतार नाना दावी । लाघव आपुलें १ करी भक्तांचें पाळण ।
वाढवी त्यांचें महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद
नामाचें ॥२॥ करी नीच काम नाही थोरपण । खायभाजीचें आनंदें
पान । तूप्त होय एकाजनार्दन । तेणें समाधान होतसे ॥३॥

११८६. विचारितां तुज नामची नसे । नामरूपीं तुजें स्व-
रूप भासे ॥१॥ नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या
नांव पठण ॥२॥ गर्जत नामीं जो जो शब्द उठी । शब्दातुशब्दा
पडतसे मिठी ॥३॥ एकाजनार्दनीं निल्य स्मरे नाम । नामरूप
जाला आत्मराम ॥४॥

११८७. नाम घेतां हे वैखरी । चित धावे विषयावरी ॥१॥
कैसें होताहे स्मरण । स्मरणामाजी विस्मरण ॥२॥ नामरूपा
नव्हता मेळ । नुसता वाचेचा गोंधळ ॥३॥ एकाजनार्दनीं छंद ।
बोलामाजी परमानंद ॥४॥

११८८. झुकादिक योगीं रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जर्गीं
जपा आधीं ॥१॥ साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपें
सर्वां गोड गातां ॥२॥ परंपरा नाम वाचे तें सुगम । सनकादिक
श्रम न करिती ॥३॥ एकाजनार्दनीं नाम तें पावन । वाचे उच्चा-
रितां जाण श्रम हरे ॥४॥

११८९. वेदांचें वचन शास्त्रांचें अनुमोदन । पुराणीं कथन
हेचि केलें ॥१॥ कलियुगामाजी नाम एक सार । व्यासाची निर्धार
वचनोक्ति ॥२॥ तरतील येणें विश्वासी जे नर । तत्संगें दुराचार
उद्धरती ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगि
देव उद्धवासी ॥४॥

११९०. नामेंचि तरले नामेंचि तरले । जडजीव उद्धरले कलियुगी ॥१॥ ऐसे नाम समर्थ त्रिभुवनी विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥ पापाचे पर्वत नामाम्नीने शांत । येरा कोण मात्र नामपुढे ॥३॥ एकाजनादेनी तारक हें नाम । पावती निजधाम गार्हा वाचे ॥४॥

११९१. चांडाळादी तरले । महादोषी उद्धरले ॥१॥ नाम पावन पावन । नामापरने थोर कोण ॥२॥ नामाम्नीने न जळे । ऐसे दोष नाही केले ॥३॥ वात्मिक झणतीं दोषी । नाम उच्चारितां बंध सर्वासी ॥४॥ अजामेल गणिका । नामें दोष भंगिले देखा ॥५॥ एकाजनादेनी नाम जाण । झुझ निर्वाणीचा बाण ॥६॥

११९२. एकशि नाम उच्चारिलें । गणिके नेलें निजपदा ॥१॥ नाम धोळी कौळी वाह्या । दोष जाहला संहार ॥२॥ नामें परीक्षिती उद्धरिला । मुक्त जाहला सर्वाधी ॥३॥ एकाजनादेनी नाम । भवनारक निष्काम ॥४॥

११९३. नाम एक उच्चारितां । गणिका नेली वैकुंठ पंथा । नामें पडु तो तत्त्वता । उद्धरिला गर्जेद्र ॥१॥ ऐसा नामाचा बडिवार । जगी सर्वाधी माहेर । नामापरते थोर । योगयागादी न होती ॥२॥ नामें तरला कौळी वाह्या । करा नामाचा गलबला । नामें एकाजनादेनी भाल । कृतकृत्य झाला संसार ॥३॥

११९४. उत्तम अथवा चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥१॥ तेहि तरले एका नामें । काय उपमे आन देऊं ॥२॥ एकाजनादेनी नाम । गातां सकाम मुक्ति जोडे ॥३॥

११९५. अवभ्या लोकीं जाहली मात्र । नामें पतित तरती ॥१॥ तोषि घेउनी अनुभव । गाती वैष्णव नाम तें ॥२॥ तेंणें त्रिभुवनीं प्रता । उद्धरती पतिता अनायासें ॥३॥ एकाजनादेनीं गाजली हाक । तम दाहक पापासी ॥४॥

११९६. नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद नामें पुढें ॥१॥ घात आघात निवारित । छान्या पीतांबरीं करीत ॥२॥ ऐसा भक्तांचा अंकित । राहे उभाची तिष्ठत ॥३॥ एकाजनादेनीं वेध । वेधामांजी परमानंद ॥४॥

११९७. भाग्याचें भाग्य धन्य ते संसारी । सांठविती हरी
हृदयामाजी ॥१॥ धन्य त्यांचें कुळ धन्य त्यांचें कर्म । धन्य त्यांची
स्वधर्म नाम मुखी ॥२॥ संकटीं सुखांत नाम सदा गाय । न विसवे
देवराय एक क्षण ॥३॥ एकाजनादर्नी धन्य त्यांचें दैव । उभा स्वय-
मेव देव घरीं ॥४॥

११९८. भाग्याचे ते नारीनर । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥
धन्य धन्य त्यांचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥ उपासना
त्यांची निकी । सदा नाम गाती मुखी ॥३॥ नामापरतें आन ।
त्यासी नाही पै साधन ॥४॥ एकाजनादर्नी नाम गाय । त्यांचे
वंदितसे पाय ॥५॥

११९९. जयामुखी नाममंत्र । तथा जग हें पवित ॥१॥
नाम वदे ज्याची वाचा । देव हृदयीं वसे साचा २ नामीं प्रीति अखंड
ज्यासी । मोक्ष तथा करी वसे ॥३॥ एकाजनादर्नी नाम । हेचि
चैतन्य निजधाम ॥४॥

१२००. अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा
प्राणी होय ॥१॥ आवडी आदरें उच्चारी जो नाम । वैकुण्ठ निज-
धाम तथा सुख ॥२॥ एकाजनादर्नी नामाची ही थोरी । होतसे
बोहरी कळी पापा ॥३॥

१२०१. अमृत तें स्वर्गीं निर्जर सेविति । परी चरफडती नामा-
मृता ॥१॥ धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होतें पै जन्माचें
सार्थक तेणें ॥२॥ न लगे उपवास प्रारणें अष्टांग । न लगे नाना-
योग साधनें तीं ॥३॥ एकाजनादर्नी नामामृत सार । उतरले
पैलपार वैष्णव जन ॥४॥

१२०२. कलियुगीं नाम तारक । दुजे होय दुःखदायक ॥१॥
पहा अनुभवो मना । नाम भवनदी नौका जाणा ॥२॥ अठरा वर्ण
घांती । नामें पावनचि होती ॥३॥ न करा आळस क्षणभरी । एका-
जनादर्नी निर्घारी ॥४॥

१२०३. नरदेहीं आलिया मुखी नाम गाय । वायां आयुष्य
न जाय ऐसे करीं ॥१॥ प्रपंच मृगजळीं गुंतू नको वायां । कन्या

पुत्रादिक या सुख नोहे ॥२॥ सोइरे धाइरे वांयांचि हावभरी । पा-
डिती निर्धारी भोंवरजाळी ॥३॥ एकाजनादेनी संसाराचा छंद । वांयां
मतिमद भुल्लासे ॥४॥

१२०४. प्राणी गुंतले संसारश्रमा । न कळे महिमा नामाचा
॥१॥ नामें तरले पातकी । मुक्त जाले तिन्ही लोकी ॥२॥ व्यास
शुकादिक पावन । नामेंचि पावले बहुमान ॥३॥ बालहा कोळी अजा-
मेळ । गणिका दीन हा चांडाळ ॥४॥ एकाजनादेनी नाम पावन ।
पातकी उद्धरिले परिपूर्ण ॥५॥

१२०५. असोनि उत्तम कुळी । नाम नाही ज्याचे कुळी ॥१॥
जन्मोनि अधम कुळी । सदा जपे नामावळी ॥२॥ कुळासी तें
नाही काज । नाम वदतांचि निज ॥३॥ नाम पावन हें जनी ।
शरण एकाजनादेनी ॥४॥

१२०६. यातीसी नाही कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥
तेणें तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥ मागां पहां
अनुभव । तारिले जीव निर्जिव ॥३॥ खिया झूद्र नारीनरा । नामें निर्धारा
मुक्तीपद ॥४॥ एकाजनादेनी नाम । जपा विश्रामदायक ॥५॥

१२०७. उंच नीच नाही नामाचिया पुढे । जातीचें तें गाढें
नाही काम ॥१॥ अनामिकाहुनी असोत चांडाळ । परि नामाचा
उच्चार मुखी वसो ॥२॥ यवनादि नीच असोत भलते । परि नाम
सर्वदा तें मुखी वसो ॥३॥ एकाजनादेनी नाम वसो मुखी । तेणें
तो तिहीं लोकीं सरता होय ॥४॥

१२०८. प्राणियां उद्धार नाम मुखीं गातां । येर ते कविता वांयां
जाय ॥१॥ पालथी घागरी घालितां वाउगी । नामाविण जर्गी स्त्रीण
तैसा ॥२॥ अमृतसागरीं राहुनी कोरडा । नाम धडपुडा नेधे प्राणी
॥३॥ नाम संजीवनी भरलीसे जनीं वनीं । एकाजनादेनी तारक जगा ४

१२०९. भवसिंधु तराया नाम हे नौका । उतार ते लोकां
सोपा केली ॥१॥ न घडे न घडे आणीक साधन । नाम पंचानन
नाम घरे ॥२॥ क्षणीक आयुष्य न घडे जप तपें । नाम गातां सोपें

सर्व साधे ३ मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त । तै होत अपघात शरी-
राचा ४ एकाजनादर्नी तैसे नोहे नाम । तारक निजधाम प्राणिमात्रां ५

१२१०. नामीं धरा दड विश्वास । घाला कळिकाळावर कास ।
नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण ॥१॥ सोपें वर्म कलि-
माजी । नामें तरती जन सहजा । योगयाग तप साधनें जी ।
तया प्राप्ति नामेंचि ॥२॥ नाम साधनांचें सार । सोपा मंत्र हरी
उच्चार । एकाजनादर्नी सार । निवडोनी काढिलें ॥३॥

१२११. शम दम साधन । नामावांचून न करी जाण ॥१॥
नाम गावें नाम गावें । वेळोवेळां नाम गावें ॥२॥ नामावांचुनी
साधन नाही । ऐसी वेदशास्त्रें देती ग्वाही ॥३॥ मज भरंवसा
नामाचा । एकाजनादर्नी ह्मणे वाचा ॥४॥

१२१२. एका नामावांचून । अवघा शीण भ्रामक ॥१॥ कां रे
हिंडसी सैरावैरा । तपाचिया गिरिकंदरां ॥२॥ बैससी घाल्नि आसन ।
मना मुळां वाउगें ध्यान ॥३॥ दाविसी तें अवघें सोंग । एका-
जनादर्नी नाही रंग ॥४॥

१२१३. दंभ मान ही उपाधी । निरसेल आधिव्याधि । नामें
जोडे सर्व सिद्धी । धन्य जगीं नाम तें ॥१॥ उच्चारितां घडघडा ।
माया तृष्णा पळती पुढा । ऐसा नामाचा पोवाडा । ब्रह्मादिकां
अतर्क्य ॥२॥ आगमनिगमांचें ज्ञान । नामें साधे वैराग्य निधान ।
एकाजनादर्नी पावन । नाम जाण निर्धारें ॥३॥

१२१४. नाम सुखीं गातां विषयाची वार्ता । नोहेची स-
र्वथा गातीयासी ॥१॥ नाम तें पावन नाम तें पावन । नामा-
वांचुनी जाण श्रेष्ठ कोण ॥२॥ एकाजनादर्नी नाम तें पावन । त्रिभु-
वनी मंडन नाम सत्य ॥३॥

१२१५. नामस्मरण अहो जना । तेंणें तुटे भवबंधना । येचि
देही येचि काळी । भजीजेरे नाम जाणां ॥१॥ ध्रुव अजामेळ
गणिका । नामसात्रें तारिले देखा । आणिकही भक्त देखा । मोक्ष
पावले नामें एका ॥२॥ जो जो कोणी प्रेमें भजता । पाविजेल सायु-
ज्यता । ऐशी भाक घेरे आतां । जप तप नाम स्मरतां ॥३॥ दीन-

बंधु दयासिंधु । जेणें केला परमानंद । दुष्ट जनां करी भेद ।
एकाजनार्दनी निल्यांनंद ॥४॥

१२१६. नामापाशीं तिष्ठे देव । नामापाशीं वसे भाव । नामा-
पाशीं मुक्ति गौरव । अहर्निशीं वसतसे ॥१॥ नामापाशीं रिद्धी-
सिद्धी । नामापाशीं ते समाधी । नामें तुटती उपाधी । जन्मो-
जन्मींच्या ॥२॥ नामापाशीं मुक्तिमुक्ती । नामापाशीं ते विरक्ती ।
नामें पातकें नासती । बहु जन्मांची ॥३॥ एकाजनार्दनी नाम ।
गातां निरसे भवभ्रम । साधन उत्तम । कलियुगा माझारी ॥४॥

१२१७. असोनि दुराचारी । मुखीं गाय निल्य हरी ॥१॥
तयाचे नमस्कारावे वरण । धन्य जगीं तो पावन ॥२॥ वाचे सदा
गाय नाम । तोचि पावे निजधाम ॥३॥ एका शरण जनांर्दनी ।
तोचि पवित्र त्रिभुवनी ॥४॥

१२१८. राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी वि-
लास विटंबना ॥१॥ व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी
हरिकथा विटंबना ॥२॥ दानेंविण पाणी प्राणेंविण पाणी । नामें-
विण वाणी विटंबना ॥३॥ एकाजनार्दनी भावभक्तीविना । पुण्य
केलें नाना विटंबना ॥४॥

१२१९. आपुलें कल्याण ह्छिछणें जयासी । तेणें या नामासी
विसंबूं नये ॥१॥ करिल परिपूर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामा-
पाशीं ॥२॥ मुक्ति अणि मुक्ति वोळंगती सिद्धि । होईल कीं वृद्धि
आत्मनिष्ठे एकाजनार्दनी जपतां हें नाम । पुरवील काम जो जो हेतु ४

१२२०. मुळींचें आहे संतवचन । नामस्मरणें तरती जन ॥१॥
तोचि आधार धरुनी पोटी । बोलतो नेहटीं भाविकां ॥२॥ अवध्या
यातोंसी उदार । न लगे श्रम करा नाम उच्चार ॥३॥ एकजनार्दनी
पूर्वापार । नामाचा बडिवार बोलती ॥४॥

१२२१. आनंदें निर्भर नाम गावें वाचे । तेणें कळिकाळाचें
भय नाही ॥१॥ नामाचें सामर्थ्य कळिकाळ वंदी साथी । मुक्ति सां-
युज्यता पाठी लागे ॥२॥ यज्ञ योग जपतप नामें सर्व सिद्धी ।
वांयां तूं उपाधी गुंतूं नको ॥३॥ एकाजनार्दनी नाम भवांचें तारक ।
निश्चयेंशी देख गाथे वाचे ॥४॥

१२२२. जयाचे देखतां चरण । तुटेल जन्मजरामरण ॥१॥
तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनियां करी ॥२॥ नाम घेतां
आवडीं । तुटेल संसाराची बेडी ॥३॥ भाविकांसी पावे । मागेंमागें
त्यांच्या धावे ४ हाणे जनार्दनाचा एका । आवडीनें नाम घोका ॥५॥

१२२३. प्रेमयुक्त नाम आदरें घेतां । तेंथें नाहीं सुख दुःख
वार्ता ॥१॥ नामीं धरुनी आवडी । उच्चारों घडोवडीं ॥२॥ योगयाग
तपसाधन । नाम उच्चारितां संपूर्ण ॥३॥ ऐसा नामीं निजध्यास ।
एकाजनार्दनीं त्याचा दास ॥४॥

१२२४. सुखीं नाम हातें टाळी । साधन कळीं उत्तम हें ॥१॥
न घडे योगयाग तप । नाहीं संकल्प दुसरा ॥२॥ संतांपायीं सदा
मन । हृदयीं ध्यान मूर्तीचें एकाजनार्दनीं सेवा । हीचि देवा उत्तम ४

१२२५. काथावाचा आणि मन । जयाचें ध्यान संतचरणीं
॥१॥ तौचि पावन जाहला जगीं । दुजें अंगीं काहीं नेणे ॥२॥
सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥ एकाजनार्दनीं
देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥

१२२६. निवांत बैसोनी सुखें गाय नाम । भेदाभेद काम
परते सांडीं ॥१॥ हेचि एक खूण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता
हातां चडे ॥२॥ लौकिक वेव्हार आहे तैसा पाहे । जो जो होत
जाये जे जे वेळे ॥३॥ कर्म धर्म तत्त्वतां बीज हें सर्वथा । एका-
जनार्दनीं पुरता योग साधे ॥४॥

१२२७. नाम घेई सदा वाचे । अनंत जन्मांचे दोष जाती
॥१॥ सुलभ सुलभ एकनाथ । होय आराम जपतांचि ॥२॥ रानीं
बुजा बैसना जनीं । नाम वदनीं तो धन्य ॥३॥ एकाजनार्दनीं
सोपें । हरती पापें जन्माचीं ॥४॥

१२२८. नको काहीं आणिक नेम । एक नाम घेई वाचे ॥१॥
तुटे जन्ममरण बाध । हृदयीं बीज ठसावे ॥२॥ न लगे शिरी कडे
कपाट । नाम बोभाट करी सुखें ॥३॥ एकाजनार्दनीं वस । परमा-
धर्म घडे नामें ॥४॥

१२२९. नाहीं कधीं वाचे नाम । ती अधम न पहावा ॥१॥

होतां त्याचें दुरुशन । सचैल स्नान करावें ॥२॥ तथाची ते ऐकतां
मात । होय घात झारीचा ॥३॥ ऐसा अधम तो जर्नी । नामहीन असतो
प्राणी ॥४॥ म्हणोनी नाम आठवावें । एकाजनार्दनी जीवेंभावें ॥५॥

१२३०. नको आणिकांच्या पडूं हावभरी । वायां रानभरी कां
रे रहाशी ॥१॥ चुकवीं पतन उच्चारीं तूं नाम । आणिक नको धाम
यापरतें ॥२॥ वेगळें वेगळें चहूं वाचां परतें आहे । साहांचें तें पाहें
न चले काहीं ॥३॥ अठरांची मती कुंठीत राहिली । एकाजनार्दनीं
माउली विठ्ठल देखा ॥४॥

१२३१. हेंचि साचें वा साधन । मुखी नाम हृदयीं ध्यान ॥१॥
येणें तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥ नको ते वाउगी
खटपट । मन करीं एकनिष्ठ ॥३॥ घडे साधन समाधी । तेथें अवधी
उपाधी ॥४॥ एकाजनार्दनीं ध्यान । साधी परमार्थ साधन ॥५॥

१२३२. एक नाम गाये । तेथें सदा सुख आहे ॥१॥ नाम
गातांचि वदनीं । उभा असे चक्रपाणी ॥२॥ नामाचिया हाकें । उंडी
घाली कवतुकें ॥३॥ घात आघात निवारी । उभा राहे सदा द्वारी
॥४॥ एकाजनार्दनीं नामासाठीं । धावे भक्तांचिये पाठीं ॥५॥

१२३३. पशु आणि पक्षी तरले स्मरणें । तो तुझांकारणें उपा-
क्षीना ॥१॥ धरुनि विश्वास आळवावें नाम । सद्दद तें प्रेम असों
झावें ॥२॥ सुखदुःख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांति
नाही जगा ॥३॥ एकाजनार्दनीं नामाचा प्रताप । नुरोचि तेथें
पाप बोखेदासी ॥४॥

१२३४. सेवेचें कारण मुख्य तो सद्भाव । इतर ते वाव इंद्रिय-
बाधा ॥१॥ साधन हेंचि साधीं तोडीं तूं उपाधि । नको रिद्धिसिद्धि
आणिक काहीं ॥२॥ नामाचा उच्चार मुख्य हेचि भक्ति । एका-
जनार्दनीं विरक्ति तेणें जोडें ॥३॥

१२३५. नाही जया भाव पोटीं । तथाचावटी वाटे नाम ॥१॥
परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार ॥२॥ वेरझारी पडे विरा ।
नाहीं थारा जन्माचा ॥३॥ एकाजनार्दनीं खंडे कर्म । सोपें वर्म
हातां लागे ॥४॥

१२३६. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळाहि अधिकार ॥१॥ एकाभावे गावे नाम । सांडोनियां क्रोधकाम ॥२॥ आंशा मनशा टाका दुरी । मग इच्छा कल्पना काय करी ॥३॥ एकाजना-
दर्नी मन । करा देवासी अर्पण ॥४॥

१२३७. वेदांत सिद्धांत पहातां खटपट । वाउगा बोभाट नामा-
विण ॥१॥ नामें होय भुक्ति नामें होय मुक्ति । नामें वैकुंठप्राप्ति
सर्व जीवां ॥२॥ नामेंचि तरले नारदादि योगी । नाम पावन
जर्गी कीर्ति नामें ॥३॥ एकाजनार्दनी तारक हें नाम । भवसिंधु
धाम उतरी नाम ॥४॥

१२३८. जया ठायीं जैसा भाव । प्रगटे देव तैसाचि ॥१॥ हा तो
जर्गी अनुभव । जुपेक्षी. देव कवणासी ॥२॥ स्त्रियादि हीन याती ।
नामें तया उत्तमगती ॥३॥ निंदकां वंदकां सम । गातां जोडे एक
धाम ॥४॥ कृपाळु माउली । एकाजनार्दनी साउली ॥५॥

१२३९. उपवास पारणें न लगे आणीक साधन । नामापरतें
निधान नाही जर्गी ॥१॥ ह्मणोनि. सांडीं सांडीं काम परतें । वाचेशी
आरुतें । नाम जपें ॥२॥ नामापरता मंत्र नाही त्रिभुवनी । नाम
हें निर्वाणी तारक जगा ॥३॥ एकाजनार्दनी नाम श्रेष्ठचें श्रेष्ठ ।
सर्वाही वरिष्ठ नाम एक ॥४॥

१२४०. रंक बैसतां पालखीसी । उपेक्षी पहिल्या पदवीसी ॥१॥
तैसे नाममुखी गातां । कोण ब्रह्मज्ञान वाती ॥२॥ मुळीच जाहलें
नाही खंडन । वादविवाद अभेदी जाण ॥३॥ एकाजनार्दनी शरण ।
ब्रह्मज्ञानाची कोण आठवण ॥४॥

१२४१. गुणदोष नायकावे कार्नी । सदा वाचा नामस्मरणी १
हेंचि परमार्थाचें सार । मोक्ष मुक्तीचें भांडार ॥२॥ साधो सतें योगी
स्थिती । द्वेष धरूं नये भूर्ती ॥३॥ सर्वांठायीं जनार्दन । ह्मणोनि
वंदावे ते जन ॥४॥ खण सांगे जनार्दन । एकाजनार्दनी पूर्ण ॥५॥

१२४२. सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी ।
प्रातकांची होळी । होत तेणें कलीये ॥१॥ नको ध्यानधारणा आसन ।
वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मरुसमान सुकृत

॥२॥ उपमा नव्हे तथा नरा । जनादेन तो निर्धारा । एकाजनादिनी वरा । त्याचा सांगात घडता ॥३॥

१२४३. गांवडे सहस्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्य क्षेत्रांचा एकचि जाण । सुकृत तितुकेंची जोडे ॥१॥ ऐसे पुण्य क्षेत्रांचे दश शतक । तृप्त केलिया पाठक । पहातां सुकृत तितुकेंची जोडे ॥२॥ ऐसे सहस्र वेदपाठक । तृप्त केलिया पंडित एक । पहातां सुकृत । तितुकेंचि जोडे ॥३॥ तैसेच पंडित सहस्र एक । तृप्त केलिया संन्यासी देख । तरी तें सुकृत । तितुकेंचि जोडे ॥४॥ तैसे सहस्र संन्यासी । गणित एक परमहंसी । पहातां सुकृतासी । एक तृप्त केलिया ॥५॥ परमहंसी सहस्रगणी । तैसीच ब्रह्मज्ञानाची मोंडणी । जोडे सुकृत तृप्तकरणी । एक ब्रह्म वेत्ता ॥६॥ उपमा देतां ब्रह्मवेत्त्यासी । पहातां ब्रह्मांडी नाही त्यासी । तृप्त केलिया ब्रह्मवेत्यासी । हरिहर तृप्त ॥७॥ ऐसे वेत्ते अपरंपार । न ये नामधारका बरोबर । नामधारका सादर । पाहे एकाजनादेनी ॥८॥

१२४४. वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा तो लेश तेथे नाही ॥१॥ बहुत व्युत्पत्ती सांगसी पुराण । व्यर्थ तेचि स्मरण नाम नाही ॥२॥ अनंत हे नाम जयापासुनी जालें । तें वर्म चुकलें संत सेवा ॥३॥ संतांसी शरण गेलिया वांचुनी । एकाजनादेनी न कळे नाम ॥४॥

१२४५. ज्या नामें पाषाण जळांत तरले । नामें त्या रक्षिलें प्रल्हादांसी ॥१॥ अग्नी विष बाधा नामेंचि निवारी । गिरी आणि कंदरी रक्षी नाम ॥२॥ ब्रह्महत्यारी तो वाल्हा नामेंचि तरला । त्रैलोक्य मिरवला बडिवार ॥३॥ एकाजनादेनी नामेंचि तरले । जडजीव उद्धरले युगायुगी ॥४॥

१२४६. उत्तम मध्यम चांडाळ । अंत्यजादी तरले खळ ॥१॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । नामें पवित्र पैं जाहले ॥२॥ यज्ञन माळी तो कुंभार । शिपी सोनार तरले ॥३॥ एकाजनादेनी सांगू किती मागें तरले पुढें तरती ॥४॥

१२४७. नाम सुलभ सोपें गातां । नाही भय आणि चिंता ॥

पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडी ॥१॥ म्हणोनी
धरियेली कास । जाहलें संतांचा मी दास । नाम गातां उलहास ।
वारंवार मानसीं ॥२॥ उणें पुरें नको कांहीं । सोंवळें येथें नाहीं ।
एकाजनार्दनीं देहीं । सुस्नात सर्वदा ॥३॥

१२४८. जडजीवातें उद्धरी । ऐसी नामामाजी थोरी ॥१॥
तेन्नि नाम वाचे गातां । हरे जन्ममरणव्यथा ॥२॥ नामें पाषाण
तारिले । गजेंद्रातें उद्धरिलें ॥३॥ ऐसा नामाचा निजछंद । एका-
जनार्दनीं परमानंद ॥४॥

१२४९. आम्ही धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळाचें
॥१॥ ऐसी नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥ येरां
अवधियां उद्धार । नाममंत्र परिकर ॥३॥ एकाजनार्दनीं पोटी ।
नाम गातें सदा होटी ॥४॥

१२५०. कोणी कांहीं तरी झणो । आम्ही न जाणों तया घोळा
॥१॥ गाळं सुखें नामावळी । सुख कळोळीं सर्वदा ॥२॥ नाचूं संत-
मेळीं सदा । कीर्तनीं गोविंदा रंजवूं ॥३॥ एकाजनार्दनीं हाचि धंदा ।
ब्राह्म्यां शब्दा न लागूं ॥४॥

१२५१. धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ॥१॥
जे जे अवतार चरित्र । वर्णितां पवित्र वाणी होय ॥२॥ कीर्ति
वर्णितां उद्धार जीवां । कलियुगीं सर्वां उपदेश ॥३॥ एकाजनार्दनीं
सोपें वर्म । गुण कर्म वर्णितां ॥४॥

१२५२. नामाचें धारकं त्रिष्णु रूप देख । त्रिभुवनीचें सुख
तयेठायीं ॥१॥ ब्रह्मा विष्णु हर येताती सामोरे । नामधारक
निर्धार तया वंद्य ॥२॥ त्रिभुवनापरता नामाचा महिमा । जाणें
शंकरउमा सत्य सत्य ॥३॥ एकाजनार्दनीं पतीतपावन नामा गातां
निजधाम जोडे मुक्ती ॥४॥

१२५३. मोक्ष मुक्तीचें लिंगाड । वागवी अवबड कासया ॥१॥
एक नाम जपतां कंठी । रावती कोटी मुक्ती देखा ॥२॥ मोक्ष तेथें
जोडोनि हात । उभाचि तिष्ठत सर्वदा ॥३॥ एकाजनार्दनीं देखा ।
मुक्ती मुक्ती रावती ॥४॥

१२५४. दोषी यमदूत नेतसे बांधोनी । तंवा अवचित नाम
पडिले कानी ॥१॥ तुटले बंधन खुटले पतन । नाम जनार्दन ऐक
ताचि ॥२॥ तुटोनी बंधन पडता तळी । तंन वरचेवर झेली वनभाळी
३ दूती अति दृढ नाम धरिता मनी । यमदूता देवदूत धालिती विमानी
॥४॥ दोषी आणि दूता नामाच्या परिपाठी । भावबळें देव स्थापी
वैकुंठी ५ एकाजनार्दनी नामोच्चारासाठी । यमें यमदूता नोहे भेटी ६
१२५५. चित्रगुप्त ह्मणती करावें काई । यमदूताविण न चले
कांहीं ॥१॥ नामें नागाविलें नामें नागाविलें । यम ह्मणे माझे सामर्थ्य
न चले ॥२॥ यम चित्रगुप्त नाम विवंचीत । नाम विवंचीता जाले
मुक्त ॥३॥ यमें यमदूता आल्हादें भेटी । अवघे चतुर्भुज झाले
वैकुंठी ॥४॥ जनार्दनी थोर दाटुमें नाम । यमें यमदूत झाले
आत्मराम ॥५॥ एकाजनार्दनी नामाचा गुण । यमेंसी यमलोक
जाला परब्रह्म पूर्ण ॥६॥

१२५६. जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख ।
कळिकाळाचें नासे दुःख । ऐसें नामीं सामर्थ्य ॥१॥ जप तप नामा-
वळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्मज्ञान बाली । वायां शीण
आटाभाटी ॥२॥ साधन पुण्य असेल गाठी । तरीच नाम येईल
होटी । एकाजनार्दनी पोटी । दया शांति आकळे ॥३॥

नामपाठ.

१२५७. नाम पाठ करा नाम पाठ करा । चवऱ्यांशांचा फेरा
चुकव्वा जर्गी ॥१॥ नामपाठ गाये नामपाठ गाये । पुनरपि न ये
संसारासी ॥२॥ एकाजनार्दनाचा नामपाठ गाय । आनंदी आनंद
होय तयालागीं ॥३॥

१२५८. नामपाठ गाये सतांचे संगती । ताहीं पुनरावृत्ति तया
मग ॥१॥ नामपाठ गाय सर्वभावे मनी । चुकल आशणी गर्भवास
॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दन पाहे जनी वनी ३

१२५९. नामपाठ सार सर्वांमाजी श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ
कलियुगी १ चुकल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनी
२ जनार्दनाचा एका नामपाठ भावें । आदरें गात आहे सदीदित ॥३॥

१२६०. नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे
तया ॥१॥ नामपाठ भावे आदरें जो गाये । सर्व सुख पाहें तया
होय २ जनार्दनाचा एका नामी धरी आवडी । सर्वभावे जोडी नामपाठ ३

१२६१. नामपाठ सार वेदाचे तें मूळ । शास्त्राचे तें फळ नाम-
पाठ ॥१॥ योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठे स्पष्ट सर्व कार्य
२ जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढी तिहीं लोकी उभारली ३

१२६२. नामपाठ ब्रह्म उघड बोले वाचां । वेदांतीं तो सावा
निर्णय असे ॥१॥ नामपाठ भाव भक्ती ते कारण । आणिक साधन
नाही दुजे ॥२॥ जनार्दनाचा एका गाये तो आवडी । तोडि-
येली बेडी संसाराची ॥३॥

१२६३. नामपाठ कीर्ति सर्वांत वरिष्ठ । नको साधन कष्ट आ-
णिक कांहीं ॥१॥ नामपाठमाला हृदयीं ध्याईं भावे । उगेचि जपावे
मौन्यरूप ॥२॥ जनार्दनाचा एका नाम गाय फुका । साधन
तिहीं लोकां वरिष्ठ तें ॥३॥

१२६४. नामपाठ कलीमाजी सोपें वर्म । साधन तो श्रम न
करों वांयां ॥१॥ नामपाठ गाये नामपाठ गाये । वांयां तूं न जाय
खटपर्ती ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दना पाहे
कायावाचा ॥३॥

१२६५. नामपाठ श्रेष्ठ नामपाठ श्रेष्ठ । पावे तो वैकुंठ कली-
माजी ॥१॥ नामपाठें गेले नामपाठें गेले । जडजीव उद्धरिले नाम-
पाठें २ जनार्दनाचा एका आणिक नेणे वर्म । सोपें होय कर्म नामपाठें ३

१२६६. नामपाठ सदा एकांतीं जो करी । भुक्तीमुक्ती चारी
घरीं त्याच्या ॥१॥ न लगे साधन व्युत्पत्ति पसारा । नामपाठ बरा
संतसंगें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें निका । तारिले जड-
लोकां नामपाठें ॥३॥

१२६७. नामपाठ अंडज जारज स्वेदज । उद्भिज्ज देख चार
धोनी ॥१॥ नामपाठ प्रेमें गाय तू आवडी । तुटेल सांकडीं कर्म
धर्म ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें निका । तोडियेली शाखा
द्वैताची ते ॥३॥

१२६८. नामपाठ जया नाहीं पै सर्वथा । तयासी तत्त्वतां यम-
दंड ॥१॥ मारिती ताडिती यमाचे ते दूत । नामपाठीं चिच्छ
कारे नेणें ॥२॥ जनार्दनाचा एका सांगे सर्व लोकां । नामपाठ
घोका आळस नका ॥३॥

१२६९. नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चित्तीं नारायणा नाम-
पाठें ॥१॥ अष्टांग योग साधनें वरिष्ठ । नामपाठेंविण कष्ट होती जना
२ जनार्दनाचा एका करी विनवणी । नामपाठ निर्वाणीं शस्त्र आहे ३

१२७०. नामपाठ युक्ति जर्गीं सोपी जाणा । ह्मणोनी नारायणा
आठवावें ॥१॥ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । जन्ममरण खेपा दूर
होती २ जनार्दनाचा एका आवडीनें गाये । नाशिवंत पाहें क्षरीर आहे ३

१२७१. नामपाठ गाये धन्य तो संसारीं । काय त्याची थोरी
वानूं जर्गीं ॥१॥ तयाचे चरणीं मात्रा दंडवत । नामपाठ गात सर्व-
भावें २ जनार्दनाचा एका नामपाठ भावें । अखंड गात आहे जीवेंभावें ३

१२७२. नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची
माय त्रिभुवनीं ॥१॥ ब्रह्मादि वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ
कीर्तीं मुखीं गातां ॥२॥ एकाजनार्दनीं साराचें हें सार । नामपाठ
निर्धार केला जर्गीं ॥३॥

१२७३. नामपाठ सत्ता सर्वां वरिष्ठता । यमधर्म माथां वंदी
पाय ॥१॥ ऐसा नामपाठ भक्तीयुक्त गाय । पुनरपि नये संसारासी
॥२॥ जनार्दनाचा एका सांगतसे फुका । नामपाठ घोका जीवेंभावें ३

१२७४. नामपाठ जर्गीं सोपें तें साधन । म्हणोनी वर्तन वैष्णव
करिती ॥१॥ आनंदें नाचती टाळीं वाजविती । नामपाठ गातां सर्वभावें
२ जनार्दनाचा एका भुलला नामपाठीं । म्हणोनी वैकुंठीं घर केलें ३

१२७५. नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न
करी दुजा ॥१॥ नामपाठें सिद्धि नामपाठें सिद्धि । तुटेळ
उपाधि नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका गात नाचत । नाम-
पाठ करीत सर्वकाळ ॥३॥

१२७६. नामपाठ करितां काळवेळ नाहीं । उच्चारुनी पाहीं
सर्वकाळ ॥१॥ सर्वभावें नामपाठ तूं गाये । आणिक न करीं काय

साधन तें ॥२॥ जनार्दनाचा एका भुलला नामपाठी । आणिक न करीं गोष्टी नामाविण ॥३॥

१२७७. नामपाठ सोपा भोळ्याभाविकांसी । मतवादी यांसी न रुचे नाम ॥१॥ नवज्वरिता दुरध प्राण जाय तत्त्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेचि ॥२॥ जनार्दनाचा एका सांगे प्रेमभावे । आदरें तें गावें नामपाठ ॥३॥

१२७८. गाय नामपाठ न करीं आळस । हातां येईल सौरस इच्छिलें तें ॥१॥ न करीं आळस आलिया संसारीं । नामपाठ निरंतरीं गाय सदा ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें विनटला । नामपाठें झाला कृतकृत्य ॥३॥

१२७९. नामपाठ करितां जाईल पै चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई ॥१॥ म्हणोनी सोपें वर्म सांगतसें तुज । नामपाठ गूज जपें सदा १ जनार्दनाचा एका कुर्वडी करुनी । लोळत चरणीं संतांचिया ३

१२८०. नामपाठें होय शुद्ध तें शरीर । आणिक विचार न करीं कांहीं ॥१॥ नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानीं तो ॥२॥ जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । नामपाठ वदनीं जपतसे ॥३॥

१२८१. नामपाठ जपे भोळा महादेव । देवादि देव वंदी तथा ॥१॥ विष तें अमृत नामपाठें झालें । दैन्य दुःख मेळें नाम जपतां ॥२॥ जनार्दनाचा एका उभासनी बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥

१२८२. शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें त्यां विश्रान्ति सर्वकाळ ॥१॥ पुराणें वदती नामपाठ कीर्ति । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला २ जनार्दनाचा एका सांगतसे गूज । नामपाठ निज जपे जना ३

१२८३. नामपाठ करुनि वाढहा तो तरला । अधिकारी झाला रामनामें ॥१॥ शतकोटी कवित्व रामायण केलें । जडजीव उद्धरिले तिहीं लोकीं ॥२॥ जनार्दनाचा एका बोलतसे वाणी । नामपाठ अमृत संजीवनी घ्यारे भावें ॥३॥

१२८४. नामपाठें गणिका नेली मोक्षपदा । नामपाठें प्रल्हादा सुख झालें ॥१॥ नामपाठें ध्रुव अढळपदीं वैसे । नारद नाचतसे

नामपाठें ॥ २ ॥ जनार्दनाचा एका सांगे अनुभव । नामपाठ
सर्व जपा आधीं ॥३॥

१२८५. नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गजेंद्र उद्धरे
नामपाठें ॥१॥ तरले तरले नामोचि तरले । वैकुण्ठासी नेले नामपाठें
॥२॥ जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतांपुढें ३

१२८६. नामपाठें तारिले पतित उद्धरिले । धावणें तें केलें
पांडवांचें ॥१॥ पडतां संकटां नामपाठ गाय । द्रौपदी ती माथ
तारियेली ॥२॥ जनार्दनाचा एका सांगतसे लोकां । नामपाठ
फुका जपा आधीं ॥३॥

१२८७. नामपाठें तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर
स्थापी तथा ॥१॥ नामपाठ करुनि कीर्ति केली जगां । उपमा ते
अंगीं वाढविली ॥२॥ जनार्दनाचा एका वर्णितो संतांसी । नित्य
नामपाठासी अनुसरला ॥३॥

१२८८. नामपाठें गोरा कुंभार तरला । उद्धार तो झाला पूर्व-
जांचा ॥१॥ नामपाठ कीर्ति गाताती वैष्णव । धन्य तो अपूर्व नाम
महिमा २ जनार्दनाचा एका चरणरजरेण । नामपाठ संकीर्तन करा वेर्गां ३

१२८९. नामपाठ प्रेमें सांवता तो गाथे । हृदय कमळीं वाहे
नारायणा ॥१॥ नामपाठ निका नामपाठ निका । खूपू लागे देखा
देव त्यासी २ जनार्दनाचा एका ऐकोनियां बोल । सांगत नवल संतांपुढें ३

१२९०. नामपाठें नामा शिंपी तो तरला । तथाची देवाला
आवड मोठी ॥१॥ जाउनी जेवणें उच्छिष्ट भक्षणें । नामपाठें देणें
इच्छिलें ते २ जनार्दनाचा एका सद्गदीत होय । नामपाठ गाय आवडीनें ३

१२९१. नामपाठें जनावार्डेवरोबरी । दळी कांडी हरी शेणी
वेंची ॥१॥ भक्तांचें सकळ कार्य तें करणें । नये ऐसें उणें करी काम
॥२॥ जनार्दनाचा एका आवड पाहुनी । नाचतो कीर्तनीं नाम गाय ॥३॥

१२९२. नामपाठें आपण होय अनामिक । नामपाठें देख न
झणे कांहीं ॥१॥ उंच नीच ज्ञाती न करी विचार । नामपाठें निर्धार
ऐसा ज्याचा ॥२॥ जनार्दनाचा एका सर्वभावे देखा । नामपाठ
निका गात असे ॥३॥

१२९३. नामपाठ भाक्ति हनुमंतें केली । सेवा रुजु झाली देवा
तेणें ॥१॥ नामपाठें शक्ति अद्भुत ये अंगीं । धन्य झाला जर्गी
कपीनाथ २ जनार्दनाचा एका सेवोनी आदरें । नामपाठ स्मरे सर्वकाळ ३

१२९४. नामपाठें निवृत्ति पावला विश्रान्ति । नामपाठें शांति
कर्माकर्मा ॥१॥ म्हणोनी प्रेमभावे नामपाठ गावें । आलिंगन थावें
संतचरणा ॥२॥ जनार्दनाचा एका चिंती नामपाठ । मोक्षमार्ग वाट
सोपी जगा ॥३॥

१२९५. नामपाठें सोपान समजुद्धी जाला । विश्रान्ति पावला
संवत्सरीं ॥१॥ मुख्य ब्रह्मा तो नामपाठ वंदी । इतर तरणें उपाधि
पासोनियां ॥२॥ जनार्दनाचा एका कांहीं नेणे देखा । नामपाठें
सुखा सुखं झालें ॥३॥

१२९६. नामपाठें ज्ञानीयाची भित बोढी । भाविकां तांतडी
देव धावे ॥१॥ बोलविला रेडा केलेंसे कवित्व । नामपाठें मुक्त केले
जन २ जनार्दनाचा एका लागतो चरणीं । जावें बोवाळोनी जन्मोजन्मीं ३

१२९७. नामपाठें मुक्त मुक्ताई पै झाली । हृदयीं आटली
नामपाठें ॥१॥ देहादेहे सर्व निरसिले चाऱ्ही । नामपाठ वरी मुक्त
झाले ॥२॥ जनार्दनाचा एका बोले कृष्णावचनीं । नामपाठ झणी
विसरुं नका ॥३॥

१२९८. नामपाठें सर्व मुक्तत्व साधती । नामपाठें विरक्ती
ह्याता येत ॥१॥ नामपाठें उद्धव उरला तरला । नामपाठें झाला शा-
पामुक्त २ जनार्दनाचा एका बोले लडिवाळ । नामपाठ काळ काळाचाही ३

१२९९. नामपाठें अक्रूर सर्व ब्रह्मरूप । भेदाभेद संकल्प मावळले
॥१॥ वंदी रजमाथां घाली लोटांगण । द्वैताचें बंधन तुटोनि गेलें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठें मुक्त । जालासे सतत संतचरणीं ॥३॥

१३००. नामपाठें विभिषण सर्वांत वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी
॥१॥ जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठें धाला कल्पवरी ॥२॥
जनार्दनाचा एका मिरवी बडिवार । नामपाठ सार युगायुगीं ॥३॥

१३०१. नामपाठें भीष्मं कामातें जिंकिलें । सार्थक पै केलें
विहिताचें ॥१॥ आदरें आवडीं नामपाठ गाये । सर्वावरी होय सत्ता
त्याची २ जनार्दनाचा एका होउनी शरण । घाली लोटांगण संतचरणीं ३

१३०२. नामपाठ मच्छिद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधि
चौदेहांची ॥१॥ नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा । वाचे गातां वाधा
नोहे कांहीं २ जनार्दनाचा एका द्वैता विरहित । नामपाठ गात सर्वभावे ३

१३०३. नामपाठ गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनी
सर्वकाळ ॥१॥ समाधि आसन सैरा ते बोल । नामपाठ मोल अभ्या-
सिलें २ जनार्दनाचा एका नेणे तो उन्मनी । सदा संतचरणीं मिठी घाली ३

१३०४. नामपाठें गहिनी निवृत्ति वोळला । उघड तो केला
परब्रह्म ॥१॥ नामपाठ ब्रह्म नामपाठ ब्रह्म । आणिक नेणें वर्म नामें-
विण ॥२॥ जनार्दनाचा एका सेवेसी नटला । नामपाठें केला जनार्दन ३

१३०५. नामपाठें निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं
साक्षी केले ॥१॥ तिन्हीपरता बोध त्यासी बोधिला । नामपाठें
झाला शांतरूप ॥२॥ जनार्दनाचा एका गमोनी मनासी । लागतो
चरणांसी जनार्दना ॥३॥

१३०६. नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्म लक्षिलें नाम-
पाठें ॥१॥ अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खण नामपाठ
२ जनार्दनाचा एका कोहंपणा वेगळा । जनार्दनें कुर्वाळिला अभयदानी ३

१३०७. नामपाठें गुण झाले पै त्रिगुण । अनाम लक्षण नाम-
पाठें ॥१॥ सैरा सैराट धांवे जे वाटा । त्याच्या चेष्टा न चलती तेथें
२ जनार्दनाचा एका एकपणें बोधिला । जनार्दन वोळला कामधेनु ॥३॥

१३०८. नामपाठें क्रिया नामपाठें कर्म । नामपाठें वर्म हातां
येत ॥१॥ तो हा सोपा योग नामपाठ वाचे । न करीं सायासाचें
वर्म कांहीं ॥२॥ जनार्दनाचा एका भक्तीसी भुळला । मोकळा
मार्ग केला नामपाठें ॥३॥

१३०९. नामपाठ गीता नामपाठ गीता । नामपाठ गीता
गाय सदा ॥१॥ हाचि बोध सोपा अर्जुना उपदेश । नामपाठें
ऋश सर्व गेले ॥२॥ जनार्दनाचा एका वाचे गाये गीता । हारपली
चिता जन्ममरण ॥३॥

१३१०. नामपाठें गीता ज्ञानेश्वरी होय । त्मरें तूं निर्भय
ज्ञानदेवी ॥१॥ नामपाठें सोपीं अक्षरें तीं उच्चार । ज्ञानेश्वरी उ-

चचार करीं वाचे ॥२॥ जनार्दनाचा एका ज्ञानेश्वरी ध्याय । तेंपें मुक्त होय युगायुगीं ॥३॥

१३११. नामपाठ ज्ञानदेवीं नाम पाठ तूं करीं । चुके वेरझारी चौ-यांशींची ॥१॥ ऐसें वर्म सोपें सांगों जगा गुज । ज्ञानेश्वरी निजीं जपों आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका चरणीं विनटला । धन्य धन्य झाला ज्ञानदेवीं ॥३॥

१३१२. नामपाठें वर्म वेदांचें तें कळे । नामपाठ यळें शास्त्रबोध १ या दोहीचें वर्म ज्ञानदेवीं जाणा । जपें कारे जना हृदयीं सदा ॥२॥ जनार्दनाचा एका विनीत होउनी । आठवितो मनीं ज्ञानदेवा ॥३॥

१३१३. नामपाठें संदेह सर्व हा जाईल । नामपाठ गाईल प्रेमभावे १ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । अहर्निशीं वापा जप करीं ॥२॥ जनार्दनाचा एका ठेउनी विश्वास । नामपाठ निजध्यास करीं सदा ॥३॥

१३१४. नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेंपें स्वर्गवास ॥१॥ जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ॥२॥ जनार्दनाचा एका बोलतसे वाणी । नामपाठें जनीं जनार्दन ॥३॥

१३१५. नामपाठ युक्ति भाविकां प्रतीति । लेभियां विरक्ती नामपाठें ॥१॥ नामपाठें याग नामपाठें योग । नामपाठें भोग सरे आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका भोगातीत झाला । झणोनि बोलला जनार्दन ॥३॥

१३१६. नामपाठें मोक्ष पाविजे तत्त्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं ॥१॥ नामपाठ सार नामपाठ सार । न करीं विचार आणिक दुजा ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरें नाचताहे संतांपुढें ॥३॥

१३१७. नामपाठें संत पावले विसांवा । आणिक नाहीं हेवा दुजा काहीं ॥१॥ नामपाठें सिद्धि येईल हातां । मोक्षमार्ग तत्त्वतां नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें तरला । उद्धार तो केला जडजीवां ॥३॥

१३१८. नामपाठें युक्ती साधन समाप्ति । नोहे दुजी प्रीति

नामपाठें ॥१॥ आणिक खटपट कासया बोभाट । नामपाठ वाट वैकुंठाची ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें रंगला । आनंदें वहिला नाचतसे ॥३॥

१३१९. नामपाठ मंत्र सर्वांत पै श्रेष्ठ । तें तें वैकुंठ सरतें केलें १ नामपाठें साधे साधन तत्त्वतां । मोक्ष सायुज्यता हातां लागे २ जनार्दनाचा एका प्रेमें नाम गाय । उभाहनी बाह्या सांगतसे ॥३॥

१३२०. नामपाठ करितां आनंद मानसीं । योगयाग राशी पायां लागे १ आनंदें आवडीं नामपाठ गाय । उभा तारिता बाह्य जना ॥२॥ जनार्दनाचा एका सांगे जगाप्रती । नामपाठें विश्रांति होईल जना ॥३॥

१३२१. नामपाठ पसारा घेरे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ॥१॥ नाम तें सोपें नाम तें सोपें । नाम तें सोपें विद्वलाचें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठवाणी । कीर्ति त्रिभुवनीं नामपाठें ३

१३२२. नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तोचि झाला सुखी इहीं जनीं ॥१॥ नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कळीमाजी ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें मिरवला । श्रीरंग वरला नामपाठें ॥३॥

१३२३. नामपाठें ज्ञान नामपाठें ध्यान । नामपाठें मन स्थिर होय ॥१॥ जगांत हें सार नामपाठ भक्ति । आणिक विश्रांति नाहीं नाहीं २ जनार्दनाचा एका अखंड नाम गाय । ह्रुपें नाचताहे प्रेमरंगीं ॥३॥

१३२४. नामाचेनी पाठें जाती पै वैकुंठीं । आणिक खटपटी न तरती ॥१॥ आठवा नामपाठ आठवा नामपाठ । वाउगा बोभाट करूं नका ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें तरला । जनार्दन जोडला गुरु मज ॥३॥

१३२५. संसार पाळ्हाळ सांगती परिकर । नामपाठ सार सिद्ध-वरी ॥१॥ न करीं आळस नामपाठ गातां । तुटे भवचिंता नाना व्याधी २ जनार्दनाचा एका जनार्दन चरणीं । भासे जनीं वनीं जनार्दन ३

१३२६. नामपाठ नित्य एक नेमें गाये । हरिकृपा होये तया-वरी ॥१॥ अंतरां बाहेरीं रक्षी नारायण । आलिया विघ्न निवारी साचें ॥२॥ जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । गात असे वाणी नामपाठ ॥३॥

१३२७. नामपाठ गंगा नामपाठ गंगा । दोष जाती भंगा
नामपाठे ॥१॥ नामपाठ सरिता सागर संगम । देवभक्त नाम तिन्ही
बोध २ जनार्दनाचा एका करितो भार्जन । त्रिवेणीचें स्नान पुण्य जोडे ३

१३२८. नामपाठ गंगा सागर तें तीर्थ । पवित्रापवित्र नामपाठ
॥१॥ पर्वकाळ संत समागम जाणा । नामपाठ स्नाना आदरेंली ॥२॥
जनार्दनाचा एका कायावाचामनी । विनटला चरणीं जनार्दना ॥३॥
१३२९. नामपाठ श्रेष्ठ तीर्थांचें तें तीर्थ । वदे तूं चितारहित
सर्वकाळ ॥१॥ काळाचें तें काळ नामपाठ गात । काळ हा तयांत
नमस्कारी ॥२॥ जनार्दनाचा एका काळा वांधी चरणीं । म्हणोनी
जनार्दनीं विनटला ॥३॥

१३३०. नामपाठ यश कीर्ति नामपाठे । तो जाय वैकुंठा हेळा-
मात्रे ॥१॥ न करीं रे जना आळस मानसीं । नामपाठ अहर्निशीं जपें
सदा २ जनार्दनाचा एका सांगतो आदरें । नामपाठ स्मरे वेळोवेळां ३

१३३१. आणिक साधन नाहीं नाहीं जर्गी । नामपाठ वेगीं
गाय जना ॥१॥ तुटती बंधनें खुंटेल पतन । नामपाठ खूण वैकुंठाची
२ जनार्दनाचा एका नामपाठें रंगला । भोळ्याभाविकांला नामपाठ ३

१३३२. चंचळ तें मन मुष्टीमाजी धरी । नामपाठ हरी गाये
सदा ॥१॥ जोडेल सर्वे सिद्धि तुटेल उपाधी । नामपाठ आधीं भावें
गाय २ जनार्दनाचा एका निश्चयें करनी । नामपाठ निर्वाणीं जपतसे ३

१३३३. नामपाठ स्नान नामपाठ दान । नामपाठ ध्यान जना-
र्दन ॥१॥ नामपाठ संध्या नामपाठ कर्म । नामपाठें धर्म सर्वे जोडे
२ जनार्दनाचा एका करी नामपाठ । आणिक नाहीं श्रेष्ठ नामेंविण ३

१३३४. नामपाठ केशव वदा नित्य वाचे । सार्थक देहाचें सह-
जासहज ॥१॥ आठवीं केशव आठवीं केशव । ठेवीं तूं भाव केशव
चरणीं ॥२॥ जनार्दनाचा एका केशवीं विनटला । प्रेमें तो दाटला
हृदयामाजी ॥३॥

१३३५. नामपाठ नारायण वदे सर्वकाळ । काळाचा तो काळ
नारायण १ नारायण गाय नारायण ध्याय । नारायण पाहे सर्वांठाचीं
२ जनार्दनाचा एका नारायणीं प्रेम । आणिक नाहीं नेम दुजा कांहीं ३

१३३६. नामपाठ माधव सदा तूं उच्चारीं । माधव अंतरां धरुनी राहें ॥१॥ माधवा माधवा आठवीं यादवा । आणिक धांवां धांवा करूं नको ॥२॥ जनार्दनाचा एका माधवीं मुराला । वसंत त्याला जनार्दन ३

१३३७. नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करीं भेदीभेद हृदयामाजी ॥१॥ गोविंदनाम गाय गोविंदनाम गाय । गोविंदनाम गाय हृदयीं सदा ॥२॥ जनार्दनाचा एका हृदयीं ध्याये सच्चिंता । गोविंद गीतीं गातां सुख जोडे ॥३॥

१३३८. विष्णुनामपाठ करीं वेळोवेळां । पाहें तूं सांवळा विष्णु सखा ॥१॥ विष्णुनाम गाय अंतरां सर्वदा । तुटे जन्मजरा बाधा येणें नामें ॥२॥ जनार्दनाचा एका विष्णुरूप देखा । जनार्दन सखा एकरूप ३

१३३९. नामपाठें मधुसूदन वाचे । अनंत जन्मांचे दोष जाती ॥१॥ मधुनामें जैसा माक्षिकेशी वेधु । तैसा तूं बोधु धरीं देहीं ॥२॥ जनार्दनाचा एका मधुर बोले वाणी । मधुसूदन चरणीं देउनी दिठी ३

१३४०. नामपाठ त्रिविक्रम वदें तूं रे वाचे । अनंत जन्मांचे दोष जाती ॥१॥ वळीये द्वारीं त्रिविक्रम उभा । नामपाठें उभा तुजपुढें २ जनार्दनाचा एका त्रिविक्रमीं वंदी । साधन उपाधी नेणे आन ३

१३४१. नामपाठें वामन अक्षरें तीं तीन । आणिक योग साधन आन नाहीं ॥१॥ वदें तूं वामन वदें तूं वामन । विषय वमन करुनि सांडीं ॥२॥ जनार्दनाचा एका नसे तो पारखा । वामन तेंणे सखा जोडियेला ॥३॥

१३४२. नाम तें सार श्रीधराचें वाचे । कोटी जन्मांचे दोष जाती १ जपें तूं आवडीं धरुनियां गोडी । युगाऐसी घडीं करुनियां २ जनार्दनीं एका श्रीधर निजसखा । नोहे तो पारखा जनार्दनीं ३

१३४३. नाम हृषिकेश गाये सावकाश । धरुनी उदास देह-आशा ॥१॥ जाईल जाईल देह नाशिवंत । नाम तें शाश्वत हृषिकेश २ जनार्दनाचा एका नाम गाय सदा । पंचभूत बाधा तेंणे नोहे ३

१३४४. नाम तें सोपें पद्मनाभ पाठ । करीं तूं बोभाट दिवसं निशीं ॥१॥ चौसष्ट घडियांमाजी जपें नामावळी । कळिकाळ टाळी मारूं न शके ॥२॥ जनार्दनाचा एका नामीं तो निर्भय । कळिकाळ वंदी पाय जन्मोजन्मीं ॥३॥

१३४५. दामोदर गात्रा दामोदर पहावा । दामोदर सांठवा
हृदयाभाजी ॥१॥ गोपीराजीं ध्यान दामोदरीं मन । लुकलें बंधन
नाम घेतां ॥२॥ जनार्दनाचा एका दामोदरीं मिनला । कृतकृत्य
झाला उभयलोकीं ॥३॥

१३४६. नाम तें सोपें संकर्षण जपे । आणिक संकल्पें धरूं
नको ॥१॥ धरितां संकल्प नाशिवंत बापा । नाम जप सोपा मंत्र
मार्ग ॥२॥ जनार्दनाचा एका बोले लडिवाळ । जनार्दन कृपाळ
जर्गी तोची ॥३॥

१३४७. वासुदेव नाम प्रातःकाळीं वाचे । धन्य जन्म त्याचें
सुफळ सदा ॥१॥ वहातां टाळी मुखीं नाम सार । वासुदेव उच्चार
करीं आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका एकपणें देखा । जनार्दन
सखा जोडियेला ॥३॥

१३४८. नाम जप वाचा प्रयुग्म साचा । न करीं नामाचा
आळस कदा ॥१॥ संसार यातना जाती पां निर्धारें । नाम निरंतर
जपे आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका त्रैलोक्याचा सखा । झाली
पूर्ण कृपा जनार्दन ॥३॥

१३४९. नाम अनिरुद्ध जर्गी तें प्रसिद्ध । ओहंसोहं बोधगिळोनी
गाय ॥१॥ अहंकार सांडीं नाम मुखें मांडीं । साधन देशघडी
करुनी जपे ॥२॥ जनार्दनाचा एका साधन सारुनी । जनार्दन-
चरणीं विनटला ॥३॥

१३५०. नाम पुरुषोत्तम घेईं तूं आवडीं । यातना कल्पकोडी
नाहीं तुज ॥१॥ नाम हें आठवीं नाम हें आठवीं । हृदयीं सांठवीं
पुरुषोत्तम ॥२॥ जनार्दनाचा एका पारखी नेटका । पुरुषोत्तम
सखा जोडिलासे ॥३॥

१३५१. नाम तूं अधोक्षज घेईं सर्वकाळ । महा काळा काळ
अधोक्षज ॥१॥ नामीं धरुनी प्रीति आठव सर्वदा । नाहीं तुज बाधा
जन्मोजन्मी ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें विनटला । आपुलास
केला जनार्दन ॥३॥

१३५२. नाम नारसिंह नाम नारसिंह । भक्तांसी तो सम सर्वकाळ
॥१॥ जपें तो प्रन्हाद आवडी तें नाम । पावला सर्वोत्तम तयालागीं
॥२॥ जनार्दनाचा एका रूप तें पाहुनी । नारसिंह चरणीं मिठी घाली ३

१३५३. वदें तूं अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि
जाय ॥१॥ करीं कारे नेम धरीं कारे प्रेम । अच्युताचें नाम वदें सदा २
जनार्दनाचा एका अच्युत पै झाला । सप्रेमें रंगला प्रेमरंगीं ॥३॥

१३५४. नाम जनार्दन रूप जनार्दन । ध्यान जनार्दन सर्व मज
॥१॥ माय जनार्दन वाप जनार्दन । जन जनार्दन सर्व मज ॥२॥
जनार्दनाचा एका जनार्दन देखा । जनीं वनीं सखा जनार्दन ॥३॥

१३५५. नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र
जप सदा ॥१॥ तें नाम सोपें जपें कारे वाचे । अहर्निशीं साचें नाम
जप २ जनार्दनाचा एका एकभावे नटला । हृदयीं सांठविला जनार्दन ३

१३५६. नाम हरिहरि संसार तो हरी । सबाह्य अभ्यंतरीं
हरी माझा ॥१॥ हरिनाम जपें हरिनाम जपें । तें वर्म सोपें हरी
जपें ॥२॥ जनार्दनाचा एका हरिचरणीं देखा । सुखासुख सुखा
अनुभवला ॥३॥

१३५७. नाम श्रीकृष्ण उद्धवें साधिलें । चौविस नामें झालें
जप पवे ॥१॥ आठवा श्रीकृष्ण आठवा श्रीकृष्ण । आठवा श्री-
कृष्ण वेळोवेळां ॥२॥ जनार्दनाचा एका श्रीकृष्ण निजसखा ।
जनार्दनें देखा दावियेला ॥३॥

१३५८. नामपाठ विठ्ठल पंचविसावा वाचे । सार्थक जन्माचें
जालें जालें ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वदतां वो वाचे । सार्थक जन्माचें
झालें साचें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाय । विठ्ठल
विठ्ठल ध्याये वेळोवेळां ॥३॥

१३५९. झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्ष मार्ग वाट सोपी
झाली ॥१॥ आवडीं आदरें नामपाठ गाये । हरीकृपा होय तयावरी
॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें निका । तोडियेली शाखा अद्वैताची ३

कीर्तनमहिमा.

१३६०. क्षीरसागर सांडोनि हरी । कीर्तनीं उभा सहपरीवारीं ।
लक्ष्मी गहड कामारी । होती तया कीर्तनीं ॥१॥ आळिया विघ्न
निवारी आपण । शंख चक्र गदा हातीं घेऊन । सुदर्शन कीस्तुभ-
मंडित जाण । उभा असे चतुर्भुज ॥२॥ गहड तिष्ठे जोडिल्या करीं ।
लक्ष्मी तेथें कामारी । ऋद्धिसिद्धि सहपरिवारीं । तिष्ठताती स्वानंदें
॥३॥ कीर्तन गजरें वाहे टाळी । महा दोषांची होय होळी । एका-
जनार्दनीं गदारोळी । नामोच्चार आनंदें ॥४॥

१३६१. श्रीशंभूचें आराध्य दैवत । क्षणीं वैकुंठीं क्षणीं क्षीर-
सागरांत । जयालागीं योगी तप तपती समस्त । तो सांपडला
आह्वां कीर्तन रंगांत ॥१॥ धन्य धन्य कीर्तन भूमंडळीं । गहा दोषां
होतसे होळी । पूर्वज उद्धरती सकळी । वाहतां टाळी कीर्तनीं ॥२॥
पार्वतीसी गूज सांगे आपण । शंकर राजा बोले वचन । माझे आ-
राध्य दैवत जाण । कीर्तन रंगणीं उभें आहे ॥३॥ मी विश्रुळ पाशु-
पत घेउनी करीं । कीर्तना भोंवतीं घिरटी करीं । विघ्ना हाणोनि
लाथा निवारीं । रक्षीं स्वयें हरिदासां ॥४॥ त्याचे चरणींचें रज
वंदी आपण । हें पार्वतीसी सांगे गुह्य ज्ञान । एकाजनार्दनीं शरण ।
कीर्तन रंगीं नाचतसे ॥५॥

१३६२. तेजाचें तेजस रूपाचें रूपस । वैकुंठनिवास पंढरीये
॥१॥ पाहतां चित्त निवे मनाचें उन्मग । ते समचरण त्रिटेवरी
॥२॥ आदी अंत नाही पाहतां प्रकार । तो हा सर्वेश्वर भीमातटी ॥३॥
योगी चिंतिते अखंडता मनीं । तें उभें असे रंगणीं वैष्णवांचे
॥४॥ समाधी अष्टांग साधनें साधिते । तो मागे क्षीरापती आ-
पुल्या मुखें ॥५॥ एकाजनार्दनीं भावाचा लंपट । सांडोनी
वैकुंठ कीर्तनीं डोले ॥६॥

१३६३. कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाह्नुनि घाली धांवा ॥१॥
नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसे ॥२॥ भाळ्याभोळ्या-
साठीं । धावे त्याच्या पाठोपाठीं ॥३॥ आपुलें सुख तया यावें ।
दुःख आपण भोगावें ४दीनानाथ पतीत पावना । एकाजनार्दनीं वचना ५

१३६४. गरुड हनुमंतादि आपण । सामोरा येत जगजीवन ॥१॥
 आवडी कीर्तनी ऐशी । लक्ष्मी तेथें प्रत्यक्ष दासी ॥२॥ मोक्षादिकां
 नवहे वाड । घेरा कोण वाहे कावाड ॥३॥ एकाजनार्दनीं भुलला ।
 उघडा कीर्तनीं रंगला ॥४॥

१३६५. कीर्तनीं आवडी जया नरा देखा । चुकतील खेपा जन्म
 कोटी ॥१॥ कीर्तनीं समाधी कीर्तनीं समाधी । तुटे आर्धाव्याधी
 कीर्तनींची ॥२॥ कीर्तनीं बोध कीर्तनीं सिद्धी । एकाजनार्दनीं गोविंशी
 कीर्तनीं ऐक्य ॥३॥

१३६६. देवासी तों मुख्य कीर्तनाची गोडी । म्हणोनियां उडी
 घाली स्वयें ॥१॥ नावडे तथा आणीक संकल्प । कीर्तनीं विकल्प
 करितां क्षोभे ॥२॥ सावडे भाले भोळे नाचताती रंगीं । प्रेम तें
 अंगीं देवाचिये ॥३॥ एकाजनार्दनीं धावे लवलाहें । न तो कांहीं
 पाहे आपणातें ॥४॥

१३६७. धन्य भाग्याचे जन इहलोकीं । कीर्तनीं जालें सुखी
 कृतकृत्य ॥१॥ पातकी घातकी यासी सोपा पंथ । कीर्तनीं सरते
 कलीमाजी ॥२॥ योगयाग व्रत तप कल्पकोडी । कीर्तन श्रवण
 गोडी तेथें नाहीं ॥३॥ वेदशास्त्र पुराण श्रुतीचें अनुमोदन । करारे
 कीर्तन कलीमाजी ॥४॥ एकाजनार्दनीं आल्हादें कीर्तन । करितां
 श्रोते वक्ते जाण पावन होती ॥५॥

१३६८. तरले तरती भरंसा । कीर्तन महिमा हा ऐसा ॥१॥
 म्हणोनियां हरीचे दास । कीर्तन करिती सावकाश ॥२॥ एकाजना-
 र्दनीं कीर्तन । आनंदें होती ते पावन ॥३॥

१३६९. देखोनी कीर्तनाची गोडी । देव धावे लवडसवडी
 ॥१॥ वैकुण्ठीहुनी आला । कीर्तनीं तो सुखें धाला ॥२॥ ऐसा कीर्त-
 नाचा गजर । देव नाचतसे निर्भर ॥३॥ भुलला कीर्तनीं । एका
 शरण जनार्दनीं ॥४॥

१३७०. धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर ॥१॥ गुण
 गाती भगवंताचे । तेचि जाणावे दैवाचे ॥२॥ स्वयें बोलिले जग-
 जजीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥ एकाजनार्दनीं भले । हरि-
 भक्तीनें उद्धरिले ॥४॥

१३७१. कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा ॥१॥
भाळे भोळे घेती नाम । करिती आराम कीर्तन ॥२॥ नाना साध-
नांचे बोळी । न लगे सांकडी सोसाव्या ॥३॥ एकाजनार्दनीं सोपें
बहु । कीर्तनीं पाहूं देवातें ॥४॥

१३७२. मधुपर्कादिक नावडे पूजन । आवडे कीर्तन भाविकांचें
॥१॥ शंखचक्रादिक नावडती मनीं । वोडवितसे पाणी भाजीपाना
॥२॥ लक्ष्मीसारखी नावडती जीवा । आवडे या देवा तुळशी बुद्धा
३ एकाजनार्दनीं कीर्तनीं नाचे । आणिक सुख त्याचें नये मना ४

१३७३. सर्वभावें जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं
॥१॥ सर्वकाळ सर्व वाचे । सर्व साचें कीर्तन ॥२॥ सर्वां देहीं सर्व-
विदेहीं । सर्वां वदवी कीर्तन ॥३॥ सर्व मनीं सर्व ध्यानीं । सर्वां
ठिकाणीं कीर्तन ॥४॥ सर्व देशीं सर्व गांवीं । एका भावीं कीर्तन ॥५॥

१३७४. पुरुष अथवा नारी । नाचती कीर्तनीं गजरीं ॥१॥ तया
कोणही जे हांसती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥२॥ आपुली आपण ।
कीर्तनीं सोडवण ॥३॥ देहीं असोनी विदेहता । कीर्तनीं होय पै
तत्त्वतां ॥४॥ ऐसा कीर्तन महिमा । एकाजनार्दनीं उपमा ॥५॥

१३७५. देवासी तुजें नावडे सर्वथा । करितां हरिकथा समा-
धान ॥१॥ येऊनियां नाचे कीर्तनीं सर्वदा । निवारी आपदा सर्व
त्याची ॥२॥ भाविकांसाठीं मोठा लोभापर । नाचतो निर्भर कीर्तनांत ३
एकाजनार्दनीं आवडे कीर्तन । म्हणोनी वैकुण्ठसदन नावडेची ॥४॥

१३७६. देवासी भिय होय कीर्तन । नाचे येऊन आनंदें ॥१॥
न विचारी यातीकुळ । असोत अमंगळ भलतैसे ॥२॥ करती
कीर्तन अनन्य भावें । ते पढीये जीवेंभावें ॥३॥ शरण एकाजना-
र्दनीं । कुळें पावन होती कीर्तनीं ॥४॥

१३७७. हेंचि कळीमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥
न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनीं ॥२॥ भावभक्ति लागे
हार्ती । प्रेम धरिती कीर्तनीं ॥३॥ आवडी धरा हरिकीर्तनीं ।
एका शरण जनार्दनीं ॥४॥

१३७८. ऐशी शांति जयासी देखा । तोचि सर्व भूतांचा सखा

॥१॥ सर्व लोकीं आवडता । जाळा सरता कीर्तनीं ॥२॥ नवलायो
तयाचा भावो । सर्वां टाई देखे देवो ॥३॥ सर्व दृष्टीचा देखणा ।
शरण एकाजनाईना ॥४॥

१३७९. तुमचें चरित्र श्रवण । आवडी करूं तें कीर्तन ॥१॥
संसार पुसोनियां वाव । निजपद देशी ठाव ॥२॥ स्वभावे कीर्तन
करिता । एवढा लाभ येत हातां ॥३॥ एकाजनाईनीं कीर्तन ।
होती पातकी पावन ॥४॥

१३८०. आवडी करितां हरि कीर्तन । हृदयीं प्रगटे जनाईन
॥१॥ थोर कीर्तनाचें सुख । स्वयें तिष्ठे आपण देस ॥२॥ घात
आलिया निवारी । चक्र गवा घेऊनी करी ॥३॥ कीर्तनीं होऊनि
सावर । एकाजनाईनीं तत्पर ॥४॥

१३८१. जेथे सर्वदा कीर्तन घोष । जाती दीप पळुनी ॥१॥
यमधर्ग रागे वृता । तुझी सर्वथा जाऊं नका ॥२॥ जेथे स्वयें हरी
उभा । कोण शोभा तुमची ॥३॥ तुमीं रहायें उभे पुढें । आलें कोडें
निवारयें ॥४॥ एकाजनाईनीं कीर्तन । श्रेष्ठ सर्वांहुनी जाण ॥५॥

१३८२. कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें निरसे आधि-
व्याधि ॥१॥ कीर्तनें काया कीर्तनें माया । कीर्तनें सर्व एके ठायीं
॥२॥ द्वंद्व द्वैत भेद सुरेशि ठाव । कीर्तनीं तिष्ठे उभाधि देव ॥३॥
निग्रेमाजी बोरणे देवो । हाणे मज टावो कीर्तनीं ॥४॥ एकाजना-
ईनीं कीर्तनाराठी । देव धावे भक्तापाठी ॥५॥

१३८३. एक कीर्तन करितां पंढरीसी । शुक्रताच्या राखी ब्रषा
नेणे ॥१॥ रांतसमागम टाळ घोळ नाद । ऐकतां गोविंद सुख पावे ॥२॥
जनाईनाचा एका करी विनवणी । मस्तकचरणीं ठेवितारे ॥३॥

१३८४. जुनाट कीर्तन सहिमा । तया काय देऊं उपमा ॥१॥
धन्य धन्य हरिचे वारा । करिती आस कीर्तनीं ॥२॥ मार्गे तरले
पुढें तरती । पहा प्रचीति पुराणीं ॥३॥ म्हणोनि एका काकुळती ।
कीर्तन करा दिनरातीं ॥४॥

१३८५. कीर्तनें तोषे अधोक्षज । राखी लाज भक्ताची ॥१॥
धावे त्रौपदीचे पानासाठीं । भीष मोठी कीर्तनाची ॥२॥ दहा गर्भ-

वास सोसले । उणे नाहीं आले भक्तांचें ॥३॥ एका विनवी जना-
दर्दनी । कीर्तनीं प्राणी धन्य होती ॥४॥

१३८६. जन्ममरणाचें निवारिले दुःख । करितां देख कीर्तन
॥१॥ नारद प्रल्हाद अंबकपि । विनटले कीर्तनासी ॥२॥ व्यास
शुक वामदेव । धरिती भाव कीर्तनीं ॥३॥ एका त्याचा दास खरा ।
करी पसारा कीर्तन ॥४॥

१३८७. महा पापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंश
जाले ॥१॥ वाल्हा अजामेळ तारिली गणिका । त्रैलोक्यां देखा सरते
जाले ॥२॥ कीर्तनें दोष पळती रानोरान । यापरतें आन दुजें नाहीं
॥३॥ एकाजनार्दनीं कीर्तन सार । तेणें पैलपार उतरलों ॥४॥

१३८८. कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी ॥१॥
कीर्तन प्रिय पै गोविंदा । आदरें पूजितो नारदा ॥२॥ कीर्तन क-
रितां अमेदु । आदरें रक्षिला प्रल्हादु ॥३॥ गजेंद्र करी नाम-
स्मरण । धांवण्या धावे नारायण ॥४॥ एकाजनार्दनीं कळवळा ।
भक्तालागीं देव भोळा ॥५॥

१३८९. अंतर शुद्धीचें कारण । वाचे करा हरीकीर्तन ॥१॥
कीर्तनीं देवा आवडी कैशी । धेनु धावे वत्सा जैशी ॥२॥ कीर्तनीं
तारिला वाल्हा कोळी । अजामेळ दोषी वळी ॥३॥ कीर्तनीं ता-
रिली गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥ ऐशी कीर्तनाची
गोडी । एकाजनार्दनीं घाली उडी ॥५॥

१३९०. करितां कीर्तन श्रवण । अंतर्मळाचें होत क्षालन ॥१॥
तुमचें कीर्तन पवित्र कथा । पावन होय श्रोता वक्ता ॥२॥ तुमचे
कीर्तनीं आनंद । गातां तरले ध्रुव प्रल्हाद ॥३॥ कीर्तनाचा गजर
होतां । यम काळ पळे सर्वथा ॥४॥ एकाजनार्दनीं कीर्तन । तिन्ही
देव वंदिती चरण ॥५॥

१३९१. कीर्तनीं प्रल्हाद तरला । विभिषण मुक्त जाला ॥१॥
ऐसा कीर्तन महिमा । गणिका नेली निजधामा ॥२॥ तारले
वानर असुर । कीर्तनीं पावन चराचर ॥३॥ गाई गोपाळ संवगडे ।
कीर्तनीं तरले वाडेंकोडें ४ अजामेळ उद्धरिला । कीर्तनीं आल्हाद
अंला ॥५॥ एकाजनार्दनीं कीर्तन । कली कलमष नाशी क्षण ॥६॥

१३९२. कीर्तन श्रेष्ठ कलियुगी सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥ बाल्हा तारिला कीर्तनी । पावन जाला त्रिभुवनी ॥२॥ गणिका कीर्तने तरली । मोक्षधामा ती नेली ॥३॥ अजामेळ चोखा महार । कीर्तनी तरले अपार ॥४॥ एकाजनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक जाले पावन ॥५॥

१३९३. वेदाच्या मते विसंरुनि कीर्तन । करती जे पठन शीण त्यांसी ॥१॥ वेदाचा अर्थ न कळेची पाठका । कीर्तनी नेटका भाव सोपा ॥२॥ श्रुतीचेनी मते पाहे तो उच्चार । परी सारासार विचार कीर्तनी ॥३॥ एकाजनार्दनी पुराणाच्या गोष्टी । कीर्तन वाष्पुटी करा सुखे ॥४॥

१३९४. पाहूं गेलीये हरी जागरां । नयन लांचावले नंदकुमरा ॥१॥ कान्हयारे मनमोहना । देहगेहाची तुटली वासना ॥२॥ आदरे आवडी ऐकतां नाम । नाममात्रे जालें निष्काम ॥३॥ एकाजनार्दनी हरिकीर्तन । समाधीसी तेथे समाधान ॥४॥

१३९५. नसे वैकुंठीं अणुमात्र । नाचतां पवित्र कीर्तनीं ॥१॥ त्याचा छंद माझे मनीं । अनुदिनीं कीर्तन ॥२॥ नेणें कांहीं दुजे आतां । कीर्तनापरता छंद नाही ॥३॥ एकाजनार्दनी वेध । कीर्तन छंद गोड देखा ॥४॥

१३९६. नेणे वेदशास्त्र पुराण पठन । तेणें नाम कीर्तन करावें ॥१॥ कलीमाजी सोपा मार्ग । तरावया जग उत्तम हें ॥२॥ नोहे यज्ञ यागयोग व्रत । करावें व्रत थेकादशी ॥३॥ एकाजनार्दनी सार । वाचे उच्चार हरिनाम ॥४॥

१३९७. चरणीं ठेवनी माथा संतांसी पुसावें । उगेंची एकावें हरिकीर्तन ॥१॥ कलीमाजी श्रेष्ठ कलीमाजी श्रेष्ठ । कीर्तन घोभाटें पळती दोप ॥२॥ न लगे नाना युक्ती व्युत्पत्तीचें वर्म । हरीचें कीर्तन सोपें बहु ॥३॥ योगयागादिक नोहें यथासांग । तेणें होय भंग सर्व कर्मां ४ एकाजनार्दनीं धरुनी विश्वास । जाईतूं संतांस शरण सुखें ५

१३९८. नरदेहा येवनी करावें कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥ आणिक सायास न करीं आळस । सर्वकाळ सोस

हाचि वाहे ॥२॥ घटिका आणि पळ न वेंचीं वांयां । नमस्मरणीं
काया झिजवावी ॥३॥ प्रपंच परमार्थ करीं कारे सारखा । सं-
सार पारखा करुनी सांडीं ॥४॥ भाईक हें धन इष्टमित्र सखे ।
अंतकाळीं पारखे अवघे चोर ॥५॥ एकाजनार्दनीं न धरी भरंवसा ।
कोण यमपाशा चुकवील ॥६॥

१३९९. देह लावीं हरीकीर्तनीं । येर कारणीं पडूं नको ॥१॥
सोडीं संसारचा छंद । कीर्तनीं गोविंद आठवीं ॥२॥ होई दास संत-
वरणीं । पायबणी वंदीं तूं ॥३॥ काया लावीं देवाकडे । येर सांकडे
वारील ॥४॥ अनुमोदन सर्वांठीं । मन देई हरिचरणीं ॥५॥ झणे
जनार्दनाचा एका । कायावाचा भाविका सांगत ॥६॥

१४००. नरदेह उत्तम चांग । धरा लाग कीर्तनीं ॥१॥ वांयां
जांकं नेदा घडी । करा जोडी कीर्तन ॥२॥ क्षणभंगुर हा देहो ।
करां लाहो कीर्तनीं ॥३॥ संसार अवघा नासे । खरें दिसे कीर्तन ४
झणे जनार्दनीं एका । उपाय निका कीर्तन ॥५॥

१४०१. शुद्ध ज्याचें मन । तया आवडे कीर्तन ॥१॥ येर ते
पामर पातकी । दैन्यवाणें तिहीं लोकीं ॥२॥ नावडे हरीचें की-
र्तन । तेथें घसे नाना विघ्न ॥३॥ एका शरण जनार्दनीं । करा
कीर्तन अनुदिनीं ॥४॥

१४०२. चाडगा पसारा नेणे तो पामर । कीर्तनीं निर्धार ठेवा-
विना ॥१॥ सोयें हें वर्म कीर्तन हरीचें । उच्चारीं रे वाचे रामनाम
॥२॥ एकाजनार्दनीं कीर्तन आदरें । सर्वभावे निर्धारें श्रवण करी ३

१४०३. कायावाचा मनें निग्रह करीं । कीर्तन सर्वभावे ऐकें
निर्धारी । अष्टांग साधन न करीं । सुखें करीं कीर्तन ॥१॥ देव
तुष्टेल तुष्टेल । सर्वभाव तुझा पुरवेल ॥२॥ शांति क्षमां दया
उन्मनी । आशा मनीषा तृष्णा देवडोनी । कामक्रोध मद लोभ वंदी-
खांनीं । घालीं नेउनी निर्धारें ॥२॥ सर्वाभूतीं समदृष्टी । पांहे सर्व
शुक्रमय सृष्टी । तरी ऐक्य कीर्तन गोटी । परमानंद आलहाद ॥३॥
श्री संतांचा सांगात । कीर्तनीं करीं शुद्ध चित्त । एकाजनार्दनीं वच-
कांश्री । रामहरी गोविंद ॥४॥

१४०४. जो जो काळ वैचिता कीर्तनीं । तों तों सार्थक जनीं
होतसे ॥१॥ साधन जागा साधन जागा । पुढें दगा चुकवी ॥२॥
करीं कीर्तनीं तूं वेग । तेणें संग तुटेल ॥३॥ ह्मणे जनार्दनाचा एकां ।
उपाय सोपा कलीमाजी ॥४॥

१४०५. सप्रेम नाचोनी वाजवा टाळी । गर्जा हरिकथा नामा-
वळी ॥१॥ ऐशी कथेची आवडी । दोष गेले देशोधडीं ॥२॥
सेवितां कथाश्रुतसार । दीन वदनें दिसे संसार ॥३॥ एकाजनार्दनीं
प्रेम । स्वयें सांगे पुरुषोत्तम ॥४॥

१४०६. दीन ह्मणोनी नाचरे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा
॥१॥ अनाथाचा नाथ पतीतपावन । ह्मणोनी कीर्तन तथा गोड ॥२॥
एकाजनार्दनीं गोडाचें तें गोड । कीर्तन सुरवाड तिहीं लोकीं ॥३॥

१४०७. भुलले ते प्राणी विसरले कीर्तना । अंतीं त्या पतना
वारी कोण ॥१॥ जयांसी नावडे हरीचें कीर्तन । ते जाणवे पाषाण
कलीमाजी ॥२॥ मार्गे सांगितलें संतीं अनुभवुनी । तरावया जनीं
कीर्तन नौका ३ एकाजनार्दनीं साराचें हें सार । कीर्तनें भवपार मृत्युलोकीं ४

१४०८. अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान
रामकृष्ण ॥१॥ तयाचिये घरीं वसे नारायण । लक्ष्मीसह आपण कार्य
करी ॥२॥ एकाजनार्दनीं कीर्तनासाठीं । देव धावे पाठीं ल्यामार्गे ॥३॥

१४०९. नसे वैकुंठीं हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरो-
बरी । पाठीं धावे तयाच्या ॥१॥ ह्मणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टे
नारायण । मनोरथ करी पूर्ण । इच्छिले ते सर्वदा ॥२॥ आणा अनु-
भव मनीं । करा कीर्तन अनुदिनीं । एकाजनार्दनीं । उभा असे कीर्तनीं ३

१४१०. करुनी हरिकीर्तन । तेंथें सेविती जे अन्न ॥१॥ ऐसे
अमागी खळ । परम चांडाळ कलीयुगीं ॥२॥ हरिकथा मारली ।
विकिताती अर्थ भुली ॥३॥ पंच महा पातक । तयां घडे दोष देख
॥४॥ एकाजनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥५॥

१४११. करुनी कीर्तन मागती जे ब्रह्म । तें ज्ञानाचें वैधव्य
विधवेचें ॥१॥ सर्व अळंकार शरीर शोभलें । दांयांपरी गेलें कुंकू-
हीन ॥२॥ मानवानें भावें करावें कीर्तन । आनंदें नर्तन वैष्णवापुढें
३ एकाजनार्दनीं कामनीक कीर्तन । करितां पतन जन्मोजन्मीं ॥४॥

१४१२. साधन नको आणिक काहीं । करीं लवलाहीं कीर्तन ॥१॥ मोक्ष मुक्ती ठाके पुढें । येर अवघें तें वापुडें ॥२॥ मक्ति साधे नवरत्नें । कीर्तनें होती ते पावन ॥३॥ एकाजनार्दनीं कीर्तन । ओहं सोहं कोहं जाती पळून ॥४॥

१४१३. सामाधीचें स्थान हरीकीर्तन । येर आवधा वांयां शीण । कासया गुदाथीं अंगुष्ठ लाऊन । खटाटोप पसारा ॥१॥ रामकृष्ण हरी वासुदेवा । हाचि छंद असो जीवा ॥२॥ आसन ध्यान मुद्रा लक्षण । कर्मकांड क्रिया धर्म जाण । वाउगी कासया भस्म लेपन । कीर्तन अंतरीं नसेची ॥३॥ माळा मुद्रा शृंगार भारी । भाळे भोळे भोंदी निरंतरां । ऐची कीर्तन मर्यादा नाही निर्धारां । निरपेक्ष हरीकीर्तन ॥३॥ श्रोता वक्ता होउनी सावधान । परिंदा परपीडा टाकून । कीर्तन करावें श्रवण । रामकृष्ण नामें उच्चार ॥४॥ ऐसें एकतां कीर्तन । समाधीसी तेथें समाधान । अष्टांगादि कर जोडोन । उभे सर्वदा राहाती ॥५॥ कीर्तनें होय सर्व सिद्धी । तुटती भवपाश आधिव्याधि । एकाजनार्दनीं नाही उपाधि । कीर्तन श्रवण केलिया ॥६॥

१४१४. सदैव आवडे ज्यां कीर्तन । धन्य पावन जर्गी ते ॥१॥ ब्रह्मचारी गृहस्थाश्रमी । करितो कर्तन निजधामी ॥२॥ शुद्ध अथवा अति निश्च । कीर्तनीं वंश सर्वथा ॥३॥ यवन मातंगादी जन । कीर्तनीं पावन कलियुगीं ॥४॥ एका शरण जीवें भावें । सदा कीर्तन करावें ॥५॥

१४१५. कीर्तनामंदें चारी मुक्ति । धावत येती घरासी ॥१॥ सोपें सार सोपें सार । कीर्तन उच्चार कलियुगीं ॥२॥ वाहतां टाळी कीर्तन छंदें । जाती वृद्धें पातक ॥३॥ एका विनदला कीर्तनीं । मुक्तिमुक्ति लागती चरणीं ॥४॥

१४१६. हरीकीर्तनें चित्त शुद्ध । जाय भेद निरखुनी ॥१॥ कामक्रोध पळती दुरी । होत भोंवरी महापापा ॥२॥ गजरें हरांचें कीर्तन । पशुपक्षी होती पावन ॥३॥ स्त्रीपुरुषां अधिकार । कीर्तन सार कलियुगीं ॥४॥ एकाजनार्दनीं उपाय । तरावया भवनदीसी ५

१४१७. कीर्तनासाठी चारी सुक्ति । उभ्या रावती हरिदासां १
कलियुगीं हेंचि सार । करावें साचार कीर्तन ॥२॥ कृता त्रेता
द्वापारीं । कीर्तनमहिमा परोपरी ॥३॥ एका तयांसी शरण ।
कीर्तन करिती अनुदिन ॥४॥

१४१८. परंपरा कीर्तन चाली । मागून आली अनिवार ॥१॥
उद्धवा सांगे जनार्दन । कीर्तन पावन कलीमाजी ॥२॥ अर्जुना तोची
उपदेश । कीर्तन उद्देश सर्वथा ॥३॥ एकाजनार्दनीं तत्पर । कीर्तन
करावें निरंतर ॥४॥

१४१९. काळाचें तों न चले बळ । करितां कळोळ कीर्तनीं ॥१॥
शिव सांगे गिरजेप्रती । कीर्तनीं प्रीति धरावी ॥२॥ सांगे शुक्र
परीक्षिती । कीर्तनीं उद्धार पावती ॥३॥ एका अनन्य त्याचा दास ।
धरती आस कीर्तनीं जे ॥४॥

१४२०. कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धि ॥१॥
ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक्र सांगे परीक्षिती साचा ॥२॥ होती
पावन अधम जन । करितां कीर्तन कलियुगीं ॥३॥ एका त्याचा
दासानुदास । जाती कीर्तनास आवडी जे ॥४॥

१४२१. शाम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं
॥१॥ आला पुंडलीकाकारणें । आवडी कीर्तनें धरुनी ॥२॥ युगें
अष्टावीस जालीं । न वैसे उभा सम पाउलीं ॥३॥ कीर्तनीं धरुनियां
हेत । उभा राहिला तिष्ठत ॥४॥ एका शरण जनार्दनीं । अनुदिनीं
करा कीर्तन ॥५॥

१४२२. कीर्तनाची देवा आवडी । ह्मणोनी धांवें तो तांतडी
॥१॥ सुख कीर्तनीं अद्भुत आहे । शंकरराज जाणताहे ॥२॥
गोडी सेविती संतजन । येरां न कळे महिमान ॥३॥ ऐसा कीर्तन
सोहळा । एकाजनार्दनीं पहा डोळां ॥४॥

१४२३. कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उद्धवासी ॥१॥
गावें नाचावें साबडें । व घालावें कोडें त्या कांहीं ॥२॥ मिळेल तरी
खावें अन्न । अथवा पणें तीं भक्षून ॥३॥ जाईल तरी जावो प्राण ।
परी न सांबावें कीर्तन ॥४॥ किरकीर आणूं नये पाठीं । बोळें मये

भलती गोष्टी ॥५॥ स्वयें उभा राहून । तेथें करीं मी कीर्तन ॥६॥
घात आलिया तिवारी । माता, जैसी बाळावरी ॥७॥ बोले उद्धवाची
गूज । एका जनार्दनीं बीज ॥८॥

१४२४. उद्धवा तूं करीं कीर्तन । अनन्यभावे मारें भजन ।
नको आणीक साधन । यापरतें सर्वथा ॥९॥ धरीं प्रेम सदा वाचे ।
कीर्तनरंगीं तूं नाचें । मीतूपण साचें । अंगीं न धरीं काहीं ॥१०॥
भाळे भोळे जन । गाती अनुदिनीं कीर्तन । तेथें अधिष्ठान । मारें
जाण सर्वथा ॥११॥ नको चुकूं तया ठाई । वसें सर्वदा मीही । एका-
जनार्दनीं पाही । कीर्तनीं वसे सर्वदा ॥१२॥

१४२५. जें पदीं निरूपण तेंचि हृदयीं ध्यान । तेथें सहजीं
स्थिर राहें मन । कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी
समाधानरे रे ॥१॥ कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें समाधान-
बुद्धि । कीर्तनीं विनदले नारद प्रल्हाद । द्रुद्रामाजी समाधी रे ॥२॥
कीर्तनीं सद्भाव अखंड अहर्निशीं । पाप न रिघे त्याच्या देशीं ।
निजनामें निष्पाप अंतर देखोनि । देव तिष्ठे तयापार्शीं रे ॥३॥ हरि-
नाम कीर्तनें अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज । सद्भावें
कीर्तनीं गातां पै नाचतां । लोकेपणा सांडीं लाज रे ॥४॥ कली-
माजी कीर्तन श्रेष्ठ पै साधन । साच न मानी ज्याचें मन । नामासी
विन्मुख जन्म त्यासी दुःख । त्या केवि होय समाधान रे ॥५॥
कीर्तनाचेनि पंथें लाजविलीं तीर्थें । जप तपासी केलें मुक्त । हरि-
नामें लोधला देवाधि देवो । वैकुण्ठचि केलें तेथें रे ॥६॥ ब्रतां तपां
तीर्थां न भेटे जो पाहतां । तो कीर्तनीं सांपडे देवो । तजु मन
प्राणें कीर्तनीं विनदले । भांवा विकिला वासुदेवो रे ॥७॥ एकाजना-
र्दनीं कीर्तन भावें । श्रोता वक्ता ऐसें लाहावें । गर्जत नामें निशाण
लागुनी । सकळिंकीं वैकुण्ठासी जावें रे ॥८॥

१४२६. हरीकीर्तन नामोच्चार । जे नर करिती वारंवार । तया
नाहीं संसार । ब्रह्मादि देव वंदिती ॥९॥ कीर्तनमहिमा नारदु ।
ज्ञाणतसे परमानंदु । जालासे सर्वां वंद्यु । देवां असुर मानवां ॥१०॥
कीर्तनमहिमा प्रीक्षिती । जाणतसे परम प्रीती । अंतीं सायुज्यता

सुक्ती । पावती झाली ॥३॥ कीर्तनमहिमा जाणे शुक्र । जाणती ते-
च्यासादिक । वालिमकादि सर्व सुख । कीर्तनें सरते ॥४॥ कीर्तन-
महिमा जाणे प्रल्हादु । तोडियेला मायाकंदु । कोरडे काष्ठें गोविंदु ।
प्रगटला ॥५॥ कीर्तनमहिमा जाणे बळी । याचक झाला वनमाळी ।
एकाजनार्दनीं कळीं । कीर्तनें न पीडी ॥६॥

१४२७. आणिक तें आह्वां न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून
आनु मेणों ॥१॥ रामकृष्ण हरी विठ्ठल उच्चार । कलं हा गजर दाहूं
टाळी ॥२॥ आनंदें नामावळी गाळूं पै कीर्तनीं । श्रुती टाळ घोळ
लाउनी गजरेंसी ॥३॥ एकाजनार्दनीं हाचि आह्वां छंद । वाउगा,
तो घंदा कलं काहीं ॥४॥

१४२८. आमुच्या स्वहिता आम्ही जागूं । वाउग्या न लागूं
मार्गासी ॥१॥ कलं पूजन संत सेवा । होचि देवा आवडतें ॥२॥
तुळशी माळा घाळूं गळां । मस्तकीं टिळा चंदन ॥३॥ सुद्धा अळं-
कार भूषण । कलं कीर्तन दिननिशीं ॥४॥ एकाजनार्दनीं न सेवूं
आन । वाहूं आण देवाची ॥५॥

१४२९. येती कीर्तना आल्हादें । गाती नाचती परमानंदें ।
सुखाचे ते दोंदें । आनंदें तयासी ॥१॥ धन्य धन्य कीर्तन । धन्य
धन्य संतजन । जाले कीर्तनीं पावन । परमानंद गजरीं ॥२॥ हरी
कृष्ण गोविंद । हाचि तया नित्य छंद । तेणें जाय भेदाभेद । कीर्तन
गजरीं ॥३॥ एकाजनार्दनीं सार । कीर्तनीं केलासे निर्धार । आणिक
नाहीं दुजा विचार । कीर्तनावांचून ॥४॥

१४३०. नारदें केलासे प्रश्न । सांगतसे जगजीवन । कळीमाजी
प्रमाण । कीर्तन करावें ॥१॥ महापापीयां उद्धार । पावन करती
हरिहर । ब्रह्मादि सामोर । लोटांगण घालिती ॥२॥ श्रुती स्मृति
वाक्यार्थ । कीर्तन तोचि परमार्थ । शास्त्रांचा मतितार्थ । कीर्तन
पसारा ॥३॥ एका शरण जनार्दन । कीर्तनें तरती विश्वजन । हें
प्रभुचें वचन । धन्य धन्य मानावें ॥४॥

१४३१. नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णवं संतजन आवडले ॥१॥
रुमा म्हणे कैसी नवल परी । देव भुलले वैष्णवा घरीं ॥२॥ जो

नातुडे ध्यानीं समाधिसाधनीं । तो स्वानंदें कीर्तनीं नाचतसे ॥३॥
जो यज्ञावदानीं कांहीं नेथे माये । तो द्वादशीं क्षीराब्धी उभउभ्या
खाये ॥४॥ लक्ष्मी म्हणे देव आंतुडे कवणें लुद्धी । वैष्णवांची सेवा
करावी त्रिशुद्धी ॥५॥ वैष्णवा घरीं लक्ष्मी कामारी । एकाजनार्दनीं
देव दास्यत्व करी ॥६॥

१४३२. योगियांचे चिंतनीं न बैसे । यज्ञयागादिकां जो न गि-
वसे । तो भाविकांचे कीर्तनासरिसें । नाचतसे आनंदें ॥१॥ तो
भाविकांचे कीर्तनीं आपुलें । सुख अनुभवी वहिलें । प्रेमें ब्रह्मानंदीं
डोले । वैष्णवांचे सदनीं ॥२॥ यज्ञांचे अवदानीं न धाये । तो क्षीरा-
पती लागीं सुख पसरुनि धावे । केवढे नवल सांगावे । या वैष्णव-
सुखाचें ॥३॥ सुख येतें समाधानीं । ह्मणोनी सुख जनार्दनीं । एका-
जनार्दनाचे चरणीं । सप्रेमें विनटला ॥४॥

१४३३. योगी शिणती साधनीं । पावन होती ते कीर्तनीं ॥१॥
अष्टांग धूम्रपान । तया श्रेष्ठ हें साधन ॥२॥ समाधि उन्मनी ।
कीर्तनीं पावन हे दोनी ॥३॥ चौदेहांसी अतीत । कीर्तनें होती ते
मुक्त ॥४॥ कर्म धर्म न लगे श्रम । व्यर्थ वाउगा विश्राम ॥५॥
कीर्तन छंद निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥६॥

१४३४. ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जालीं देशधडी
॥१॥ होती तीर्थें तीं बापुडी । मळ रोकडीं टाकिते ॥२॥ ऐकोनी
कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकींचा व्यापार ॥३॥ यमपाश
टाकिते खालीं । देखोनी कीर्तनाची चाली ॥४॥ ऐसा कीर्तन
सोहळा । एकाजनार्दनीं देखे डोळां ॥५॥

१४३५. मागणें तें आह्मी मागूं देवा । देई हेवा कीर्तनीं ॥१॥
दुजा हेत नाहीं मनीं । कीर्तनावांचुनी तुमचीया ॥२॥ प्रेमें हरि-
दास नाचत । कीर्तन होत गजरीं ॥३॥ एकाजनार्दनीं कीर्तन ।
पावन होती चराचर जाण ॥४॥

१४३६. धन्य धन्य कीर्तन जर्गी । संत तेची सभागी ॥१॥ गाती
कीर्तनीं उल्लास । सदा प्रेमें हरिदास ॥२॥ नाहीं आणिक चिंतन । करती
यादें कीर्तन ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । जालें कीर्तनीं पावन ॥४॥

१४३७. नेणों कळायुक्ती व्युत्पत्ती सर्वथा । कहं हरिकथा नाम गाळं ॥१॥ कलियुगामाजी साधन वरिष्ठ । श्रेष्ठांचें तें श्रेष्ठ नाम जपूं ॥२॥ हाचि अनुभव बहुतांसी आला । ह्यणोनि वर्णिला नाममहिमा ॥३॥ एकाजनार्दनी नाम यज्ञ कथा । पावन सर्वथा जड मूढा ॥४॥

१४३८. एकचि नाम वाचे । श्रीरामाचें सर्वकाळ ॥१॥ पर्वत उलंघी पापाचे । नाम वाचे वदतांची ॥२॥ आवडी करितां कीर्तन । नासे भवाचें बंधन ॥३॥ श्रेष्ठ साधन कीर्तन । तेणें तोपे जनार्दन ॥४॥ एकाजनार्दनी कीर्तन । मना होय समाधान ॥५॥

१४३९. वसो कां भलते डाईं जन । परी कीर्तन करी हरीचें ॥१॥ तोची सर्वांमध्ये वरिष्ठ । एकनिष्ठपणें होतां कीर्तनीं ॥२॥ मनीं वसो सदा कीर्तन । अहर्निशीं ध्यान कीर्तनीं ॥३॥ पावन तो तिहीं लोकीं । एका अवलोकीं तयातें ॥४॥

१४४०. या हो या चला जाऊं कीर्तना । आनंद तेणें मना नाचती वैष्णव ॥१॥ राम कृष्ण हरी वासुदेवा । गाताती प्रेमभावा आवडी आदरें ॥२॥ सुख तैथें शांति विरक्ति कोण पुसे । सबाह्य अभ्यंतरीं अवधा वासुदेव वसे ॥३॥ एकाजनार्दनीं वासुदेवीं मन । जन वन तैथें अवधा जनार्दन ॥४॥

१४४१. नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तची होय देवो १ वाचे करती हरिकीर्तन । उन्मनी मन निशिदिनीं ॥२॥ नाहीं प्रपंचाचें भान । वाचे सदा नारायण ॥३॥ एकाजनार्दनीं मुक्त । सबाह्य अभ्यंतरीं पतीत ॥४॥

१४४२. कीर्तन ते पूजा कीर्तन ते भक्ति । कीर्तनें होय मुक्ति सर्व जीवां ॥१॥ पातकी चांडाळ असोत भलते । कीर्तनें सरते कलियुगीं ॥२॥ कीर्तन श्रवण मनन पठन । कीर्तनें पावन तिन्ही लोक ३ एकाजनार्दनीं कीर्तनें आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनीं ४

१४४३. आजी परमानंदु मानसीं । संत भेटतां सुखराशी । कीर्तनें तारिले सर्वांसी । विठ्ठल नामस्मरणें ॥१॥ धन्य धन्य विठ्ठल मंत्र । सोपा तनि अक्षरी पवित्र । कलिकाळ उघडोनी नेत्र । पाहूं

न शके जयासी ॥२॥ एकाजनादनीं शुद्ध भक्ति । कीर्तनें प्राप्त सर्व
स्थिति । जयजय रामकृष्ण म्हणती । ते तरती कळीमाजी ॥३॥

१४४४. दिख नवा कीर्तनीं कैसा बौढवला रंग । श्रोता
आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥१॥ आल्हादें वैष्णव करती
नामाचा घोष । हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष ॥२॥ पदी-
पदीं कीर्तनीं निवताहे जन मन । आवडी भुकेली तिनें गिळिलें
गगन ॥३॥ एकाजनादनीं गातां हरीचें नाम । निमालीं इंद्रियें
विषय विसरलीं काम ॥४॥

१४४५. दुजेपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें नर्तन
वैष्णवांचें ॥१॥ कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेसें हारुनी
जाय २ एकाजनादनीं दुजेपणा टाकुनी । वासुदेव चरणीं लीन होई ३

१४४६. करितां भगवद्भक्ती । चारी मुक्ति पायां लागती ॥१॥
ऐसा लाभ नाही कोठें । कीर्तनामाजी देव भेटे ॥२॥ योगयाग तप
साधन । कासया तें ब्रह्मज्ञान ॥३॥ न लगे तीर्थांचें भ्रमण । सदा ध्यान
नारायण ॥४॥ एकाजनादनीं भक्ती । तेणें पावे उत्तम गती ॥५॥

१४४७. सेवितां कथा सार अमृत । तेणें गोड जाले भक्त ॥१॥
मातले मरणातें मारिती । धाकें पळती यमदूत ॥२॥ प्रेमें नाचे
कथा मेळीं । सुख कळोळीं हरिनाम ॥३॥ गर्जती नाम सदा वाचे ।
एकाजनादने तेथे नाचे ॥४॥

१४४८. तान मान सर्वथा । तें भजन न मने चित्ता ॥१॥
वेडेंवांकुडें हुमचें नाम । गाईन सदोदित प्रेम ॥२॥ वाचा करुनी
सोंवळी । उच्चारिन नामावळी ॥३॥ नाम तारक हें जनीं । व्यास
बोलिले पुराणीं ४ एकाजनादनीं जप । सुलभ आत्मां विठ्ठल देख ५

१४४९. ऐसें सुख कोठें आहे । भजन सांडोनि करिशी काय १
सांडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ति मागसी अधमा ॥२॥ सांडोनियां
संतसंग । काय मुक्ति ते अभंग ॥३॥ एकाजनादनीं मुक्ति । भजन
केलिया दासी होती ॥४॥

१४५०. वाहूनियां हातीं टाळी । कळं भजन प्रेमळ ॥१॥
विठ्ठल विठ्ठल नाचे वदू । जुजा नाही आत्मां छंदु ॥२॥ जाऊं पंढर

रीस नेमें । संतासंगें अनुक्रमें ॥३॥ पुंडलिक चंद्रभागा । दहशनें
जाय पाप भंगा ४ एकाजनार्दनीं ज्ञान । पातकें पळती रानोरान ५

१४५१. भजन भावें गाऊं भजन भावें ध्याऊं । भजन भावें
पाहूं विठोबासी ॥१॥ भजन तें सोपें भजन तें सोपें । हरतील पापें
जन्मांतरांचीं ॥२॥ घालूं तुळशी माळा गोपीचंदन ललाटीं । देखतां
हिंपुटी यम पळे ॥३॥ सांडूनियां आशा जालों वारकरी । एकाज-
नार्दनीं पंढरी पाहूं डोळां ॥४॥

१४५२. भजन भावातें उपजवी । देव भक्तातें निपजवी ॥१॥
ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥२॥ भक्ता-
कारणें हा संकल्प । भक्त देवाचाही बाप ॥३॥ देव भक्ताचीये पोटीं ।
जाला म्हणोनी आवड मोठी ॥४॥ एकाजनार्दनीं नवलावो । भ-
क्तचि कैसा जाला देवो ॥५॥

१४५३. जीऊ परमात्मा दोन्ही । ऐसे जाणते तेचि ज्ञानी ॥१॥
ऐसे असोनी संपन्न । सदा करिती माझे भजन ॥२॥ माझ्या भजना
हातीं । उसंतु नाही दिवसरातीं ॥३॥ जन नोहे जनार्दन ।
एकाजनार्दनीं लोटोंगण ॥४॥

१४५४. भजन पूजन करितां । देव भक्तांचा होय दाता ॥१॥
भजन माहिमा निःसीम । अधमाही पदवी उत्तम ॥२॥ ज्ञानी गुंतले
उत्तम । भजनीं उद्धरिले अधम ॥३॥ दीनोद्धरण जनार्दन । एका-
जनार्दनीं शरण ॥४॥

१४५५. हरिभजनीं घेतां गोडी । निवारे जन्ममरण कोडी
॥१॥ भावें करितां हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥ हरि-
भजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥ एकाजनार्दनीं भजन ।
भजनीं पावे समाधान ॥४॥

१४५६. कायावाचा आणि मन । एक कहनी करीं भजन ॥१॥
हाचि मुख्य भजनभावो । सांडीं भेद अभेदाचा ठावो ॥२॥ मना
धरुनियां शांती । प्रेमें भजे कमळापती ॥३॥ एकाजनार्दनीं भजन ।
तेणें पावसी समाधान ॥४॥

१४५७. नवल रोग पडिपाडू । गोड परमार्थ झाला कडू ॥१॥

विषय व्याधीचा उफाडा । हरिकथेचा घ्यावा काडा ॥२॥ ऐसा रोग देखोनि गाढा । एकाजनादनी धावे पुढा ॥३॥

१४५८. नित्य हरीकथा वैष्णव सांगात । तोचि परमार्थ शुद्ध त्याचा ॥१॥ नाही कधीं द्वैत सदा तें अद्वैत । अभेदरहित सर्वकाळ ॥२॥ परमार्थ साधनीं क्षिजवितसे अंग । वाउगा उद्योग न करीं कांहीं ॥३॥ एकाजनादनीं ऐसा ज्याचा हेत । त्याचे मनोरथ पूर्ण होती ॥४॥

१४५९. करी हरीकथा टाकी दंभमान । त्रायांचि पतन पडूं नको ॥१॥ नामाचा विश्वास संतांचा सांगात । तेणें तुझें हित सर्व होय ॥२॥ द्रव्य दारा यांचा मानी पा विटाळ । सर्वां टाईं निर्मळ होसी बापा ॥३॥ एकाजनादनीं ऐसा धरी मार्ग । सोपा संसर्ग पूर्वजांसी ॥४॥

१४६०. धरितां श्रीहरीचें ध्यान । समाधीस समाधान ॥१॥ तो सोपा आह्लांलागीं । उघडा पहा धन्य जगीं ॥२॥ कीर्तनीं नाचतो भक्तांमार्गे । मन वेधिलें या श्रीरंगें ॥३॥ एकाजनादनीं सुखाची भेटी । झालिया होय जन्ममरण तुटी ॥४॥

१४६१. नाभी कमळीं चतुरानन । न कळे तया महिमान । तो सावळें कीर्तन । तेथें नाचे सर्वदा ॥१॥ नातुडे जो सदा ध्यानीं । योगयाग यज्ञहवनीं । अष्टांग योग करितां साधनीं । न लाभेचि सर्वथा ॥२॥ भागले वेद गीती गातां । श्रमलीं शास्त्रें वेत्तादतां । पुराणें तों सर्वथा । तया न कळे महिमान ॥३॥ तो उभा भीमातीरी । भक्त कण्ठाकर श्रीहरी । एकाजनादनीं विनंति करी । वास वेई हृदयीं ४

संतमहिमा.

१४६२. ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसें जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥ ऐसे कैसि यानें भेटती. ते साधु । ज्यांचा अत्यर्थ तर्कवेना बोधु । ज्यांसी निजानंदीं आनंदु । ज्यांचा परमानंदीं उदबोधु ॥२॥ पवना घालवेल प्राण । पायीं चढवेल गगन । भूत भविष्य कळों येईल वर्तमान ।

परी त्या साधूंचें न कळे महिमान ॥३॥ चंद्रामृत सुखें सेववेल । रवि
अस्ता जाता धरवेल । बाह्यां हेळा सागर तरवेल । परी त्या साधूंची
भेटी न होईल ॥४॥ जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल
निजध्यान । श्रेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचें गूळ हे साधु-
जन ॥५॥ निजवृत्तीचा करवेल निरोधु । जीवा शिवाचा शोभावेल
आनंदु । एकाजनार्दनीं निजराधु । त्यांच्या दर्शनें तुटे भयबंधु ॥६॥

१४६३. जन्म कोट्यांनीं हरिसेवा जोडे । नवविधा भजन सांग
घडे । तंव वैराग्य तें पाहे पुढें । पूर्व प्राचीन फळ रोकडें ॥१॥
ऐसे तेंच मिळती ते साधु । ज्यांचा राग करी उन्मोधु । ज्यांचा
स्पर्श करीं आल्हावु । ज्यांचा महिमा न कळे आनंदु ॥२॥ घडे
काम कर्म परित्याग । झडे रागूळ विपयांचा राग । सर्व कागना सुरे
सुसमार्ग । तें आहुडे मानवा संतसंग ॥३॥ शुद्ध रास्वगुण देहीं
पाहे । दंभ अहंकार गानामान जाय । कागक्रोधलोभ सांडी रोय ।
तें भूतभाव नाही होय ॥४॥ जे जनार्दनीं शुद्धभाव । स्वकर्मांसी
विश्रांती ठाव । ऐक्य तुजें धोन्ही होती वाव । देहसुखीच भासे देव
॥५॥ जें संत दया होय बापा । तेंच विश्रांतीं शिबिध तापा । तेंच
मिळणी होय स्वरूपा । पूर्ण एकाजनार्दनीं कृपा ॥६॥

१४६४. पूर्वपुण्य असतां गांठीं । संत भेटी तें होय ॥१॥ धन्य
धन्य संतसंग । फिटे पांग जन्मांचा ॥२॥ चार सहा वंदिते पाय ।
आणिकां ठाय कोठें नाही ३ एकाजनार्दनीं संत । कृपावंत सुखसिंधु ४

१४६५. बहुता जन्मांचें सुकृत । तयासी घडत संतसंग ॥१॥
धन्य वैष्णव भूमंडळीं । दसशन भेळीं जीव तरती ॥२॥ एकाजनार्दनीं
विश्वास । निजदारा संतांचा ॥३॥

१४६६. बहु पुण्य होय गांठीं । तरीच भेटी संतांची ॥१॥ पाप-
त्ताप दैन्य भेळें । संत पाउलें देखतां ॥२॥ मोक्ष सुप्ति राधे फुका ।
ऐशी देखा संत कृपा ॥३॥ नाही आणिकाचें भेव । संत सदैव
भेटतां ॥४॥ एकाजनार्दनीं संत । पुरवित्ती हेत सर्वही ॥५॥

१४६७. संत भेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां सुरे-
चि भेडु । नामस्मरणें ॥१॥ कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राधे त्यांचे

घरीं । रिद्धीसिद्धी कामारी । कोण त्यां पुसे ॥२॥ भुक्ती आणि
मुक्ती । सदा तिष्ठे अहोरात्रीं । कैवल्यपदे येती । सामोरीं तयासी
॥३॥ नाम गाती जे आनंदें । हृदयीं नाहीं दुजा भेद । एकाजना-
दर्दीं छंद । तयांचा मज ॥४॥

१४६८. अभक्तां देव कंटाळती । परी सरते करती संत त्या
॥१॥ झणोनी महिमा त्यांचा जर्गी । वागविती अंगीं सामर्थ्य ॥२॥
मंत्र तंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे ॥३॥ आगमा निग-
माचा पसारा । उगाचि भारा विंध्याचा ॥४॥ वेद शास्त्रांची
घोकणी । ती तों काहणी जुनाट ॥५॥ पुरातन वाटा असती
बहु । त्या त्या न घेऊं यामाजी ॥६॥ एकाजनादर्दीं सोपा मार्ग ।
संतसंग चोखडा ॥७॥

१४६९. हृदयीं नांदे संदेह मूळ । तेथे फळ विरुडे केवीं ॥१॥
जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥ योगयाग
शास्त्रपाठें । वाउंगीं खटपटें तर्काचीं ॥३॥ करितां कर्म धर्म
नेहटीं । नोहे भेटी संतांची ॥४॥ एकाजनादर्दीं त्याचा दास ।
सहज आस पुरतसे ॥५॥

१४७०. संतांचें चरणतीर्थ घेतां अनुदिनीं । पातकांची धुणी
सहज होय ॥१॥ संतांचें उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्मज्ञान हातां
सहज होय ॥२॥ संतांच्या दृशनें साधतां साधनें । तुटती बंधनें
सहज तेथे ॥३॥ एकाजनादर्दीं संत कृपादृष्टी । पाहतां सुलभ सृष्टी
सहज होय ॥४॥

१४७१. न होतां शुद्ध अंतःकरण । संत सेवा न घडे जाण ॥१॥
शुद्ध संकल्पावांचून । संत सेवा न घडेचि जाण ॥२॥ कामक्रोध
दुराचार । यांचा करूं नये अंगिकार ॥३॥ आशा भनीशांचें जाळें ।
छेदुनी टाकीं विवेक बळें ४ एकाजनादर्दीं ध्यान । सहज तेणें संतपण ५

१४७२. उद्धार संत एक जर्गी । वागविती अंगीं सामर्थ्य ॥१॥
काय महिमा वर्णू दीन । पातकीं पावन करती जर्गी ॥२॥ अधम
आणि पापराशी । दृशनें त्यांसी उद्धार ॥३॥ लागतां त्यांच्या चरण
कमळीं । पाप तापां होय होळी ॥४॥ एकाजनादर्दीं भेटतां । हरे
संसाराचीं चिंता ॥५॥

१४७३. देवांचे सोदरे संत ते जाणावे । यापरतें जीवें नाठवीं
कोणा ॥१॥ पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी धारिता
नाहीं दुजा ॥२॥ हाणोनि घरटी फिरे तया गांवीं । सुवर्षनादि
मिरवी आयुधें हातीं ॥३॥ लाडिके डिंगर वैष्णव ते साचे । एका-
जनार्दनीं त्यांचे वंदी पाय ॥४॥

१४७४. संतवचनें देव जोडे । रायुज्य मुक्ति पायां पडे । संत-
वचनें सांक्रुडे । नुरोचि कांहीं ॥१॥ धन्य धन्य संतरांग । उभा तेथें
धीरंग । लक्ष्मीसाहित अरंग । तिष्ठे रादा ॥२॥ संतवचनें कर्म क्षडे ।
संतवचनें मोक्ष जोडे । संतवचनीं तीर्थ घडे । धन्य संग संतांचा
॥३॥ संतवचनें तुटे उपाधि । संतवचनें सरे आधिध्याधी । संत-
वचनें भवनदी । प्राणी तरती ॥४॥ संतवचनीं धरा भाध । तेणें
सर्व निरसे भेध । एकाजनार्दनीं देव । प्रत्यक्ष भेटे ॥५॥

१४७५. संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहुत चित्ता ॥१॥
मायबाप जन्म देती । संत चुकवित्ती जन्मांकी ॥२॥ मायबापां-
परीस धोर । वेदशास्त्री हा निर्धार ॥३॥ क्षरण एकाजनार्दनीं ।
संत शोभती मुकुटमणी ॥४॥

१४७६. संतवचनें साधे मुक्ति । संतवचनें ब्रह्मस्थिति । कर्मा-
कर्माची क्षांति । संतवचनें ॥१॥ संतवचनें याग । संतवचनें सांग
योग । संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ॥२॥ संतवचनें
ब्रह्मप्राप्ति । संतवचनें रायुज्य मुक्ति । ब्रह्मादि पदें येती । संतवचनें
समोर ॥३॥ संतवचनें सर्व सिद्धि । संतवचनें रामाधि । संतवचनें
उपाधि । एकाजनार्दनीं तुटतसे ॥४॥

१४७७. ज्याचें चित्त संतांच्या चरणा । तेणें नारायणा जिकि-
येलें ॥१॥ भावें देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व-
काळ ॥२॥ संतांची आवडी म्हणोनी अवतार धरी । योग क्षेम
भारी चालवी त्याचा ॥३॥ संतचरणीं सेवा आदर उपचार । एका-
जनार्दनीं साचार करीतसे ॥४॥

१४७८. उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्व श्रेष्ठ १
हाची योग जाण उद्धवा स्विकारी । आणिक न करीं भरोवरी साधन

ते ॥१॥ तयाची संगती उद्धवा धरावी । सेवा ते करावी काया-
वाचा ॥३॥ मज तयाचा वेध उद्धवा प्रसिद्ध । तूं सर्वभावे सदगद
नाम घेई ॥४॥ जयाची आवडी मजसी उद्धवा । जाई तया ठायीं
प्रेमभरित ॥५॥ उच्च नीच काहीं न म्हणें उद्धवा । एकाजनादनीं
तया शरण जावें ॥६॥

१४७९. उद्धव बोले कृष्णाप्रती । ऐकोनि संतांची कीर्ति । धन्य
वैष्णव होता । कलीमाजी ॥१॥ तुझा जयाचा निजछंद ।
मानीतसा परमानंद । अखंड तयांचा वेध । तुमचे मनीं ॥२॥ ऐशी
याची संगती । मज घडो अहोराती । नसे पुनरावृत्ती । पुन-
जन्मासी ॥३॥ हणें देव सांगे आपण । उद्धवा तयाचें मज ध्यान ।
एकाजनादना शरण । ते मज आवडती ॥४॥

१४८०. मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड ।
गर्भवास सांकड । तयालागीं उद्धवा ॥१॥ घेऊनि अवतार । करीं
दुष्टांचा संहार । माझा हा बखिबार । तयाचेनि उद्धवा ॥२॥ माझे
जपें तंप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठन । नाना नेमादि साधन ।
संत माझे उद्धवा ॥३॥ मज आणिलें नामरूपा । त्यांची मजवर
कृपा । दाविला हो सोपा । मार्ग मज उद्धवा ॥४॥ माझा योगयाग
सर्व । संत माझे वैभव । वैकुंठादि राणीव । तयाचेनि मज उद्धवा
॥५॥ ऐसे वरिष्ठ पावन । पुनीत केले मज लागून । एकाजनादनीं
शरण । तयांसीच उद्धवा ॥६॥

१४८१. ऐकरे उद्धवा तुज सांगतो गुज । संत चरणरज वंदी
तूं सहज । तेणें कार्य कारण होईल तुज । अंतर दृष्टी करुनी परीस
निज ॥१॥ घालीं लोटंगण वंदी चरण । कायावाचा मने धरुनी
जीवीं ॥धु०॥ आलीया संतजन आलिंगन देई । पूजा ती चरवी
संपर्पावी । ज्ञान ध्यान त्याचें करावें जीवीं । हेतु सर्व भावीं मनीं
धरीं उद्धवा ॥२॥ कायिक नाचिक मानसिक भाव । अपीं तेंधे जीव
देहभाव । एकाजनादनीं तयाचें वैभव । सांगितलें तुज उद्धवा ॥३॥

१४८२. उद्धवा तूं धरीं स्वसंमार्ग । तेणें तुडे भवभ्रम रे उद्धवा
॥१॥ सांगतसें गुज मनीं धरीं रे उद्धवा । आणिक भ्रम वायां न करीं रे

उद्धवा ॥२॥ योगयाग पतं व्रत कसवद्दी । न करीं आन गोष्ठी रे उद्धवा
॥३॥ कीर्तन भजन सर्वभावे करीं । जाई संतद्वारीं शरणागत रे उद्धवा ४
मनीचे निजगुज सांगितले तुज । एकाजनादनीं निज साधे रे उद्धवा ५

१४८३. मीही संतचरण वंदितसें माथां । वेदादि साम्यदा
श्रोडी तेथे ॥१॥ पुराणासी वाड पढेल सांकडे । शास्त्रांचे तें कोडे
उगवेल ॥२॥ अहंभ्रवा ऐशा श्रुति वेदवादती । नेति त्या हाणती
तटस्थ देख्या ॥३॥ उपासना मार्ग परंपरा जाला । तो बोध तुला
सांगितला ॥४॥ एकाजनादनीं संतांचा सांगात । न चुकों देऊं
हित आपुले वूं ॥५॥

१४८४. संतां घावें आर्क्षिगन । सांझुनियां धोरपण ॥१॥ अंगें
देव करी सेवा । इतरांचा कोण केवा ॥२॥ ब्रह्मज्ञानी वंदिती माथा ।
सुक्ताची सहज मुक्तता रे शरण एकाजनादनीं । यमकाळ वंदिती वीन्ही ४

१४८५. जाणिव नेगिवांच्या वाटा । खटपटा पडूं नका ॥१॥
संतां शरण जारे आधीं । तुटे उपाधी तस्काळ ॥२॥ तेणें तुटे भव-
बंधन । आत्मज्ञान प्रगटे रे एकाजनादनीं शरण । संत परिपूर्ण उदार ४

१४८६. विचाराचे विवेक बघीं । संतचरणीं घावी मिडी ॥१॥
तेणें चुके जन्मजरा । चुकवी चौन्यांशींचा फेरा ॥२॥ संतचरण
अनुदिन । दळ राखावे; तेथें, मन ॥३॥ एकाजनादनीं शरण ।
सहज निवारे जन्ममरण ॥४॥

१४८७. देवाचे ते आस जाणाचे ते संत । त्यांचे चरणीं रत
व्हावे सर्वदा ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजची होय । श्रमलीया जाय
क्षणमात्रें र पापाचे प्रवत भस्म नासाधीत । अभक्ता न कळे हित नाम
न घेती रे एकाजनादनीं संतांचिया कृपे । नाम होय सोपें कृपें त्यांच्या ४

१४८८. ज्ञान ध्यान जप तप ते साधन । ते हे संत निधान
सखे माझे ॥१॥ संतांपायीं आधीं जावें, वो शरण । संसार, बोलूषण
होय तेणें ॥२॥ त्याचें हें मूळ संतांचे पाय । आणीक उपाय माही
नाही ॥३॥ द्वैत, अद्वैताचा नसरोचि कोभ । सो ह्याचि स्वयंभ संत-
संग ॥४॥ एकाजनादनीं परब्रह्म नाम । द्वैत क्रियाकर्म तेथे नाही ५

१४८९. संताघांचोनियां नाम नये हातां । साधनें साधितां

कोटी जाणा ॥१॥ जैसें कांतेविण करणें संसार । साधन विचार
व्यर्थ ठेला ॥२॥ संत समागम धरलिया वांचुनी । संसार सांडणी
नोहे वापा ॥३॥ एकाजनार्दनी संतांसी शरण । रिघालिया जाण
देव जोडे ॥४॥

१४९०. बहु मार्ग बहु प्रकार । तेथें निर्धार न बैसे ॥१॥ उलट
सुलट कासया करणें । जप तप अव्हाणें दैवतें ॥२॥ योगयाग तप
तीर्थ । साधन कष्ट ते पसारा ॥३॥ शरण एकाजनार्दनी । घडे
निशिदिनी संतसेवा ॥४॥

१४९१. संतचरणीं सेवा घडे । भाग्य पाहा हो केव्हडें ॥१॥
व्यर्थ शिणती वापुडे । योगयाग करुनी गाडे ॥२॥ संतचरणीं जे
विन्मुख । स्वप्नीं न देखती सुख ॥३॥ संतचरणीं नाहीं थारा । भरले
तपांच्या डोंगरा ॥४॥ नाम न म्हणती कोडें । धूम्रपान करती
तोडें ॥५॥ एकाजनार्दनीं राचें । मन नाहीं सुख कैचें ॥६॥

१४९२. पुंडलिक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला ॥१॥
तयाचे वंदावे चरण । कायावाचामनें करुन ॥२॥ उपाधिसंग
तुटती व्याधि । एकाजनार्दनीं समाधि ॥३॥

१४९३. संत पोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥१॥ ऐसा
परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥ संतांठाईं देव तिष्ठे ।
देव तेथें संत वसे ॥३॥ एकाजनार्दनीं संत । देव तयाचा अंकित ४

१४९४. संतांसी आवडे तो देवाचाही देव । काळिकाळाचें
भेष पायातळीं ॥१॥ आणिकाची चाड नरोचि वासना । संताच्या
चरणा वांचूनिया ॥२॥ ऐसें ज्याचें प्रेम ऐशी ज्याची भाक्ति । एका-
जनार्दनीं मुक्ति तेथें राबे ॥३॥

१४९५. संत आधीं देव मग । हाचि उमग आण मना ॥१॥
देव निर्गुण संत सगुण । ह्मणोनी महिमान देवासी ॥२॥ नाम रूप
अचित्य जाण । संतीं सगुण वार्णिलें ॥३॥ सुळीं अलक्ष लक्षा
नये । संतीं सोय दाविली ॥४॥ एकाजनार्दनीं संत थोर । देव
निर्धार धाकुला ॥५॥

१४९६. संत ते देव देव ते संत । ऐसा हेत दोघाचा ॥१॥

देव ते संत संत ते देव । हाचि भाव दोघांचा ॥१॥ संतांविण
देवा कोण । संत ते जाण देवासी ॥३॥ फळपुष्प एका पाठी ।
एकाजनार्दनीं राहाटी ॥४॥

१४९७. संतांचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतांसी
पुसणें ॥१॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥
बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥ संतांविण
देवा न कंठे घडी । उभयता गोडी एक असे ॥४॥ मार्गे पुढें नहो
कोणही । शरण एकाजनार्दनीं ॥५॥

१४९८. वैकुंठीचें वैभव । संतांपायीं वरो सर्व ॥१॥ संत उदार
उदार । देती मोक्षाचें भांडार ॥२॥ अनन्य भावें धरा न्हाड । मग
सुरवाड सुख पुढें ॥३॥ एकाजनार्दनीं ठाव । नोहे भाव पालट ॥४॥

१४९९. स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्यांचा आज्ञाधारी ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । पायवणी ये शिष्यब्रह्मा ॥२॥ ब्रह्मज्ञानाची ती
मात । कोण तया तेंथे पुरात ॥३॥ शुक्ति शुक्ति लोटांगणी । शरण
एकाजनार्दनीं ॥४॥

१५००. ज्या सुखाकारणें देव घेडावला । वैकुंठ सांडुनी संत
रावनीं राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित
शोभे नाशयण ॥२॥ सर्व सुखांची सुखराशी । संतचरणीं शुक्ति
मुक्ति दासी ३ एकाजनार्दनीं पार नाहीं सुखा । हाणोनी देव भुलले देखा ४

१५०१. मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणें संत ते ॥१॥ नाहीं
सायासाचें कोड । न लगे अवघड साधन ॥२॥ नका घनघनांतरी
जाणें । संत वरुशनें लाभ हातां ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । संत-
समान देवाच्या ॥४॥

१५०२. अमृता उणें आणिली संतजन । नाम अमृत खूण
पाजिताती ॥१॥ नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशीवंत
नामामृतसार ॥२॥ नाशिवंत वैह नाशिवंत जीव । नाशिवंत
ठाव जगबंजर ॥३॥ एकाजनार्दनीं संतांचिये दृष्टी । नाशिवंत
दृष्टि राजीव होती ॥४॥

१५०३. घाळितां संतांपायीं मिठी । पूर्वज वैकुंठीं उदरती ॥१॥

ऐसा संतांचा महिमा । वानू न शके शिवब्रह्मा ॥२॥ इच्छिलें तें फळ । जन पावती सकळ ॥३॥ एकाजनार्दनी विश्वास । संत दासांचा मी दास ॥४॥

१५०४. पहातां संत समुदाय । भुक्ति मुक्ति तेथे देव ॥१॥ जातां लोटांगणीं भावें । ब्रह्मज्ञान अंगें पावे ॥२॥ तयाचे उच्छिष्टाचा कण । शरण एका जनार्दन ॥३॥

१५०५. संतचरणींचा महिमा । काहीं न कळे आगमां निगमां ॥१॥ ब्रह्मा घाली लोटांगण । विष्णु वेदितो आपण ॥२॥ शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥३॥ तया संतांचा सांगात । एकाजनार्दन निवांत ॥४॥

१५०६. संत सांगात घडे । ब्रह्म सायुज्यता जोडे ॥१॥ मुक्ति लागती चरणीं । ब्रह्मज्ञान लोटांगणीं ॥२॥ एकाजनार्दनीं सांगात । घडतां होय देहातीत ॥३॥

१५०७. संतचरणीं आळिगन । ब्रह्मज्ञानी होती पावन ॥१॥ इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्यांची कीर्ति ॥२॥ लाभें लाभ संतचरणीं । मोक्ष सुख वंदी पायवणी ॥३॥ शरण एकाजना-र्दनीं । उदार संत त्रिभुवनीं ॥४॥

१५०८. न्याय मीमांसा सांख्य पातंजली । व्याकरण वेदांत ब्रह्मी सर्व एक ॥१॥ ते माझे सोदरे जीवलग । जीवाचे । जे अधि-कारी साचे संतजन ॥२॥ एकाजनार्दनीं मन तया ठायीं । होऊ-नियां पायीं उत्तराई ॥३॥

१५०९. ऐसें जाणोनि वेदमत । संत सेवा सदोदित ॥१॥ पुराणें शास्त्रें अनुवादती । संतसेवन दिनरातीं ॥२॥ संतचरणीं ज्यांचें मन । तयां सुखा काय उणें ॥३॥ एकाजनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥

१५१०. संतमहिमा न वदतां वाचा । नोहे सुचा उपरम ॥१॥ वेदशास्त्रें देती ग्वाही । संतमहिमा न कळे काहीं ॥२॥ पुराणासी वाड । श्रुती ह्यणती न कळे कोड ॥३॥ योगयाग-बोवाळणी । शरण एकाजनार्दनीं ॥४॥

१५११. सुख अनुपमं संतसमागमं । अखंड दुणावतें नामें ।
दहन होती सकळ कर्म । आणीक वर्म दुजें नाहीं ॥१॥ वाचे म्हणे
कृष्णहरी । तेणें प्रापा होय बोहरी । संसारासी नुरे उरी । हा महिमा
सत्संगांचा ॥२॥ काशी प्रयागादी तीर्थें वरी । बहुत असती मही-
वरी । परी संतसमागमाची थोरी । तीर्थें न पवती सर्वदा ॥३॥
असतीं दैवतें अंनंत कोटी । परी संतसमागम भेटी । दैवतीं सा-
मर्थ्य हिंपुटी । हा महिमा संतांचा ॥४॥ एकाजनादर्नी मन । संत-
चरणीं दृढ ध्यान । तेणें प्राप्त सखिदानंदघन । विठ्ठल देव न विसंवे ५
१५१२. जें सुख संतसज्जनाचे पार्यी । तें सुख नाहीं आणिके
ठाई ॥१॥ तुकितां या सुखाचेनी तुके । पै वैकुंठ जालें फिकें ॥२॥
प्राहो जातां लोकीं तिहीं । ऐसें न देखो आणिके ठाई ॥३॥ नवल
या सुखाची गोडी । हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥४॥ क्षीरसागर
सांडोनी पाही । अंगें धावे शेषशाई ॥५॥ एकाजनादर्नी जाली भेटी ।
सुख संतोपा पडली मिठी ॥६॥

१५१३. संत दरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥
पुराणीं महिमा सांगे व्यास । संतदया सर्वांसी सारखी ॥२॥ याति-
कळ हो कां भलतें । करिती सरतें सर्वांसी ॥३॥ एकाजनादर्नी
शरण । संतमहिमान वेगळें ॥४॥

१५१४. संत उपाधिरहित । नाहीं तयां दुसरा हेत ॥१॥ सदा
मुखीं नाम वाचे । तेणें जन्माचें सार्थक ॥२॥ संग नावडे तयां
कांहीं । सदा कीर्तन प्रवाहीं ॥३॥ एकाजनादर्नी चित्त । ध्यानां
मनी संत आठवित ॥४॥

१५१५. कामक्रोधलोभ नाहीं संतां अंगीं । वर्तताती जगां
जगरूप ॥१॥ नातळोनी संसारा दाबिती पसारा । भाव एक खरा
विठ्ठलपार्यी ॥२॥ आणिकांची स्तुति नायकती कार्नी । न बोलती
बचनीं वायां बोला ॥३॥ एकाजनादर्नी तेचि संत तारु । भवाचा
सागरु उतारिती ॥४॥

१५१६. पालडे भावना संतांचे संगती । अभाविकांही भक्ति
प्रगटतसे ॥१॥ ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रें २
तारिती आणिकां देजनिं विठ्ठल मंत्र । एकाजनादर्नी पवित्र नाम गाती ३

१५१७. संत ते सोयरे जीवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व-
काम ॥१॥ कामधेसु कल्पतरु चिंतामणी । उदार चूडामणी याहुनी
संत ॥२॥ देऊं परिंसाची यांसी उपमा । परी ते नये समा संताचिये
३ एकाजनादर्नी संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवींचे जें ॥४॥

१५१८. यातिहीन असो भला । जो या गेला शरण संतां १
त्याचें जन्ममरण चुकलें । पावन जाहलें तिहीं लोकीं ॥२॥ उत्तम
अधम न हाणती । रामचि देती सर्वांसी ॥३॥ शरण एकाजनादर्नी ।
केलें पावन दीना लागुनी ॥४॥

१५१९. जे या गेले संतां शरण । जन्ममरण चुकलें त्या ॥१॥
मार्गां बहुतां अनुभव आला । पुढेंही देखिला प्रलय ॥२॥ महा
पापी मूढ जन । जाहले पावन दृशनें ॥३॥ एकाजनादर्नी संत ।
कृपावंत दयाळु ॥४॥

१५२०. मार्गे संतीं उपकार । केला फार न वर्णवे ॥१॥ पाप
ताप दैन्य गेलें । सिद्धचि जाहले सर्व मार्ग ॥२॥ दुणा थाव
आला पोटीं । संत भेटी होताचि ॥३॥ शरण एकाजनादर्नी ।
पावन जनीं संत ते ॥४॥

१५२१. सुख अपार संतसंगीं । जुजें अंगीं न दिरो कोठें ॥१॥
बहु सुख बहूता परीं । येथेची सरी नरोचि ॥२॥ स्त्रिया पुत्रधन
सुख । नाशिवंत देख शेवटीं ॥३॥ एकाजनादर्नी संत सुखा ।
नोहे लेखा शक्तीं ॥४॥

१५२२. संतसुखा नाही पार । तेणें आनंद पें थोर ॥१॥
ऐशी सुखाची वसती । सनकादीक जया गाती ॥२॥ सुखें सुख
अनुभव । सुखें नाचतसे देव ॥३॥ तथा सुखाची वसती । एका-
जनादर्नी ध्यातसे चित्तीं ॥४॥

१५२३. भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥
नाहीं तथा भाग्या पार । काय पामर मी वाहूं ॥२॥ चुकवित्ती
जन्मजरा । संसारा या पासोनी ॥३॥ एकाजनादर्नी शरण ।
पतित पावन संत ते ॥४॥

१५२४. बाळकाची बोवडी वाणी । ऐकोनि जननी संतोये ॥१॥

तैसे तुझी कृपाबळें । पाळिले लळे. संतजनी ॥१॥ बाळाचे जे जे अपराध । माता न करी तयासी क्रोध ॥३॥ शरण एकाजनार्दनी । भिल्लविल्लें गुणीं आपुलिया ॥४॥

१५२५. संतांचे संगती । पाप जुरे सें कल्पोती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । नाही यावया उपमा ॥२॥ तीर्थ प्रत जप दान । अवधें टाका बोवाळून ॥३॥ संत चरणींचे रजःक्षण । वंदी एकाजनार्दन ४ । १५२६. संतचरणींचे रजःक्षण । तेणें तिन्ही देव पावन ॥१॥ ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जे परोपरी ॥२॥ शास्त्रें पुराणें सांगत । दक्षनें प्राणी होती मुक्त ॥३॥ शरण एकाजनार्दनी । ठाव यावा संतचरणीं ॥४॥

१५२७. संतांचे शरण ध्यातां । हारपली जन्म व्यथा ॥१॥ पुढती मरणाचें पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥२॥ संत सगुदाय दृष्टी । पडतां लाभ होय कोटी ॥३॥ शरण एकाजनार्दनी । काया कुर्वेडी संतचरणीं ॥४॥

१५२८. संतांच्या वरुशनें । तुटे जन्ममरण पेणें ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । बोलतां नाहीं वो उपमा ॥२॥ तीर्थ पर्वकाळ यज्ञ दान । संतचरणीं होती पावन ॥३॥ शरण एकाजनार्दनी । संत पावन ह्ये जनीं ॥४॥

१५२९. संत कृपाळु उदार । ब्रह्मादिकां न कळे पार ॥१॥ काय वानूं मी पामर । थकले सहा अठरा चार ॥२॥ नेति नेति शब्दें । श्रुती विरालिया आनंयें ॥३॥ एकाजनार्दनी शरण । धरा माझी आठवण ॥४॥

१५३०. संतांचा उपकार । सांगावया नाहीं थार ॥१॥ आपणा सारिखें करिती । यातिकुळ नाहीं चिस्ती ॥२॥ दया अंतरात वसे । हुजेपणा तेथें नरो ॥३॥ उदारपणें उदार । एकाजनार्दनीं निर्भार ॥४॥

१५३१. अपार महिमा संतांचा । काय बोलूं मी याचा ॥१॥ मागें तरलें पुढें तरती । जडजीवां उद्धरती ॥२॥ नाम मात्रा रसायन । वेउनी तारिती संतजन ॥३॥ ऐसा संतां शरण जाऊं । एकाजनार्दनीं ध्याऊं ॥४॥

१५३२. संत दयाळ दयाळ । अंतरां होताती प्रेमळ ॥१॥ शं-
रण आल्यासी पाठी । पाहताती कृपाहृष्टी ॥२॥ देऊनियां रसायना ।
तारिताती भवार्णव जाणा ॥३॥ संतांसी शरण जावें । एकाजना-
दर्दीं त्यांसी गावें ॥४॥

१५३३. सवीर्गी सुवास परि तो उगला न राहे । सभोवतें
तरुवर चंदन करीताचि जाये ॥१॥ धणी धाय परी त्याची भुक्ति न
धाये । सागर भरिता परि त्या सरिता, समाये ॥२॥ वैरागर मणी
पूर्ण तेजाचा होय । सभोवतें हारळ हिरे करीताचि जाय ॥३॥ एका-
जनादर्दीं पूर्ण जालासे निज । आपणासारिखें परी तें करितसे दुजें ४

१५३४. संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ । पातकी नष्ट तारिती ॥१॥ ऐसा
आहे अनुभव । पुराणीं पहाहो निर्वाहो ॥२॥ वेदशास्त्र देती ग्वाही ।
संत श्रेष्ठ सर्वांठीर्षी ३ एकाजनादर्दीं संत । ब्रह्मादिकां न कळे अंत ४

१५३५. धन्य धन्य जर्गी संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥ कृपा-
हृष्टीं अवलोकितां । परिपूर्णता समहृष्टी ॥२॥ अगाध देणें ऐसें आहे ।
कल्पातीं हें न सरोचि ३ एकाजनादर्दीं चित्त । जडो हेत त्या ठायीं ४

१५३६. धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी ॥१॥ वाचे
सदा नारायण । तें वदन मंगळ ॥२॥ सांडोनी घरदार । जाती पंढ-
रपुरा आवडी ॥३॥ एकाजनादर्दीं नेम । पुरुषोत्तम न विसरे त्यां ४
१५३७. संत केवळ घातकी पाही । परी तयासी पातक नाहीं
॥१॥ निजबोधाचे करुनी फांसे । दोषे गोंसावी मारिले कैसें ॥२॥
अती खाणोरिया कर्म करी । दिवसां जाळिले गांव चारी ॥३॥ एका-
जनादर्दीं घातकी मोठे । त्यांसी अंतक केवीं भेटे ॥४॥

१५३८. दृष्टानें तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥
ठोवताचि मस्तकीं हात । देवचि करित तयासी ॥२॥ देउनी नाम-
मात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥ एकाजनादर्दीं ते संत । कृपा-
वंत दीनालागीं ॥४॥

१५३९. भाग्यवंत होती संत । दीन पतित तारिती ॥१॥ उप-
देश विह्वल मंत्र । देती सर्वत्र सारिखां ॥२॥ स्त्रिया शूद्र अथवा
बाळें । कृपा कळोळें एकाचि ॥३॥ एकाजनादर्दीं शरण । पतितपावन
संत होती ॥४॥

१५४०. भाग्य उजळलें आर्ता । संत सभाग्यता भेटले ॥१॥
पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥ तुटली बंधनाची गांठी ।
पाप पोटीं आठवितां ॥३॥ एकाजनादर्दनीं शरण । संतचरण दुर्लभ ४

१५४१. ज्यांचें देणें न सरे कधीं । नाही उपाधी जन्मांची
॥१॥ कायावाचा आणि मनें । धरितां चरण लाभ बहु ॥२॥
चौऱ्यांशींचें नाही कोडें । निवारे सांकडें पै जाण ॥३॥ एकाजना-
दर्दनीं शरण । संतपूजनें लाभ बहु ॥४॥

१५४२. जन्मजरा तुटे कर्म । संत समागम घडतांचि ॥१॥
उपदेश धरितां पोटीं । दैन्यें दाही वाटीं पळताती ॥२॥ खंडे
फेरा चौऱ्यांशीं । धरितां जावेंशी पाउलें ॥३॥ शरण एका-
जनादर्दनीं । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥४॥

१५४३. तुटतीं बंधनं संतांच्या दुरुशनं । केले ते पावन जर्गी
बहु ॥१॥ महा पापराशी तारिले अपार । न केले त्यांचा पार. वेद-
शास्त्रां ॥२॥ वाल्मिकादी दोषी तारिले अनुग्रहीं । पाप तेथें नाही संत
जेथें ३ पापताप दैन्य गेलें देशांतरां । एकाजनादर्दनीं निर्धारिं सत्य सत्य ४

१५४४. संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतित दुरुशनं
त्यांच्या ॥१॥ त्यांच्या योगें घडती सर्व तीर्थें । तीर्थें तें पवित्र
होतीं तीर्थें ॥२॥ तयांच्या पदें धरा धन्य ह्यणे । ऐसे जे भेद-
रहित मनें तेचि संत ॥३॥ एकाजनादर्दनीं तयांच्या प्रसादें । कर्म-
अकर्मा दोदें निघताती ॥४॥

१५४५. उदारपणें संत भले । पापी उद्धरिले तात्काळ ॥१॥ एका
भावें येतां शरण । देणें पणें वैकुंठ ॥२॥ ऐसे उदार त्रिभुवनीं । संतां
वांचुनी कोण दुजे ॥३॥ एकाजनादर्दनीं शरण । संत पतितपावन ४

१५४६. पतितपावन केलें असे संतीं । पुराणीं ती व्हाती वधि-
येली ॥१॥ सदोषी अदोषी तारिले अपार । हाचि बाडिवार धन्य
जर्गी ॥२॥ नानावर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिले सकळ नाम-
मात्रें ॥३॥ एकाजनादर्दनीं दयेचे सागर । संतकृपा धीर समुद्र ते ४

१५४७. संतसंगें तरला वाढहा । पछु तरला गजेंद्र ॥१॥ ऐसा
संत समागम । धरतां उत्तम सुख लाभ ॥२॥ तुटती जन्मजरा

व्याधी। आणीक उपाधी नातळती ॥३॥ संसाराचा तुटे कंद। निरसे भेद अंतरींचा ॥४॥ परमार्थांचे फळ ये हातां। हा जोडतां संतसंग ॥५॥ घडती तीर्थादिक सर्व। सकळपर्व साधती ॥६॥ एकाजना-
दर्दीनां संत। धन्य समर्थ तिहीं लोकीं ॥७॥

१५४८. तरले संगती अपार। वाल्मिकादि हा निर्धार। पापी दुराचार। अजामेळ तरला ॥१॥ ऐसा संतांचा महिमा। नाहीं आणीक उपमा। अनुसरलीया प्रेमा। तरताती निःसंदेह ॥२॥ वेदशास्त्रे देती ग्वाही। पुराणे ही सांगती ठायीं। सत्संगावांचुनी नाहीं। प्राणियांसी उद्धार ॥३॥ श्रुति हेंचि पै बोलती। धरावी संतांची संगती। एकाजनार्दनी प्रचीती। संतसंगाची सर्वदा ॥४॥

१५४९. अभागी असोत चांडाळ। संत दरुशनें तात्काळ उद्ध-
रती ॥१॥ हा तो आहे अनुभव। स्वयमेव संत होती ॥२॥ पाप तापां महामारी। कामक्रोधची नुरे उरी ॥३॥ एकाजनार्दनी लीन। संत पावन तिहीं लोकीं ॥४॥

१५५०. संतांकीं देव वसे। देवांकीं संत वैसे ॥१॥ ऐशा-
परस्परें मिळणी। समुद्र तरंग तैसे दांन्ही ॥२॥ हेम अलंकारवत। तैसे देव भक्त भासत ॥३॥ पुण्यां तो परिमळ असे। एकाजना-
दर्दीनां देव विसे ॥४॥

१५५१. सुख दुःखांशिया कोडी। संत दरुशनें तोडी बेडी ॥१॥ थोर मायेचा खटाटोप। संत दरुशनें नुरे ताप ॥२॥ चार देहांची पै वार्ता। संत दरुशनें तुटे तत्त्वतां ॥३॥ एकाजनार्दनी संत। सबाह्य अभ्यंतर देहातीत ॥४॥

१५५२. संतसेवा केल्यापाठीं। कैची संसाराची गोष्टी ॥१॥ तेथे कैचें कर्माकर्म। अवघा देह परब्रह्म ॥२॥ कैचें ध्येय ध्याता ध्यान। एक संतचरणीं मन ॥३॥ कैचा भेद कैचें भान। एकाजनार्दनी ध्यान ॥४॥

१५५३. मेघा परिस उदार संत। मनोगत पुरविते ॥१॥ आलिया शरण मनें वाचा। चालविते त्याचा भार सर्व ॥२॥ लि-
गाड उपाधि तोडिते। सरते करती आपणामाजी ॥३॥ काळाचा

तो नुकवित्ती घाव । येऊं न देती डाव । अंगासी ॥४॥ शरण एका-
जनार्दनी । तारिले जनीं मूढ सर्व ॥५॥

१५५४. आदि अंत नाहीं जयाचे रूपासी । तीचि संतांपाशीं
तिष्ठतसे ॥१॥ गातां गीतीं साबडे भावें तें कीर्तन । तेथें नारा-
यण नाचतसे ॥२॥ योगियाचीं ध्यानें कुंडित राहिलीं । संत नामा-
मृत वल्ली गोड वाटे ॥३॥ एकाजनार्दनीं संतसेवा जाण । घडती
कोटी यज्ञ स्मरण मात्रें ॥४॥

१५५५. भवरोगियासी उपाय । धरावे ते संत पाय ॥१॥
तेणें तुटे जन्म जराकंद । वांयां छंद मना नये ॥२॥ उपासना
जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥३॥ निवटोनी काम-
क्रोध । देती बोध नाम मुद्रा ॥४॥ शरण एकाजनार्दनीं ।
धन्य धन्य संत जनीं ॥५॥

१५५६. कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्याई ॥१॥ न
पहाती गुणदोष । देती समरस नाममात्रा ॥२॥ तारिती भव-
सिंधूचा पार । एक उच्चार स्मरणें ॥३॥ एकाजनार्दनीं धन्य संत ।
अनाथ पतीत तारिती ॥४॥

१५५७. मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा
॥१॥ नाम ऐकुनी बागुलातें । बाळ सांडू पाहे प्राणातें ॥२॥ वंड-
वातें ते कर्दवी । समूळ कांपे वळचळी ॥३॥ सन्मानें नामरूप जाय ।
एकाजनार्दनीं सत्य पाहे ॥४॥

१५५८. ब्रह्मांडाचा धनी । तो संतीं केला ऋणी ॥१॥ झणोनी
नाचे मागें मागें । वाहे अंगें भार त्याचा ॥२॥ सांकडें पडूं नेदी
कांहीं व्यथा । आपणचि माथां वोढवी ॥३॥ एकाजनार्दनीं संत ।
त्रैलोक्यांत मुकुटमणी ॥४॥

१५५९. संत देवाचा लाडका । देव तेणें केला बोडका ॥१॥
अर्थ पहातां सखोल असे । बोडका देव पंढरी वसे ॥२॥ संत लाडका
देव बोडका । झणे जनार्दन लाडका एका ॥३॥

१५६०. छळणें करुनी बोलतां । तातकाळ जाली समाधि अव-
स्था । सद्भावें विनटतां संतां । न कळे तत्त्वतां काय देती ॥१॥ जाणा

जाणते : सकळ । ज्यांसी निजप्राप्तीची कळवळ । तिहीं सांडोनी
स्थळ । संतजन वंदावे ॥२॥ एकाजनार्दनाचें तान्हें । भुकाळुःपरी
मागूं नेणे । कुर्वाळुनियां स्तनें । जनार्दनें लाविलें ॥३॥

१५६१. भांवावळा देव संतांमागें धावे । उघडाचि प्रभवे पंड-
रीये ॥१॥ युगे अष्टाविस पुंडलीकासाठीं । उभा जगजेठी विटेवरी
॥२॥ यावें तया यावें, क्षेमालिंगन । पुसावा तो शीणभाग त्यासी
॥३॥ कुर्वाळुनी करें धरी हनुचटी । म्हणे मजसी भेटी तुमची
झाली ॥४॥ लाषव तयासी दावी । आपुले बळें । पुरधावे लळे सर्व
त्याचे ॥५॥ जैशी ज्याची भावना आपण पुरवी । एकाजनार्दनीं
गोंवी आपणाकडे ॥६॥

१५६२. धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी दक्ष ॥१॥
परापर्यंती मध्यमा वैखरी । चरणीं निर्धारीं संतांच्या ॥२॥ योग-
यागादीं साधनें । संतचरणीं असो ध्यानें ॥३॥ आणीक नको त्या
उपाधी । तोडा देहीं आधिब्याधी ॥४॥ एकाजनार्दनीं मन ।
एकपणें जनार्दन ॥५॥

१५६३. परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥१॥ तोडितीं
दरुशनें बंधन । करिती खंडन कर्मांचें ॥२॥ उत्तम जें नामामृत ।
पाजिती त्वरित मुखामाजी ॥३॥ एकाजनार्दनीं संत पाय । निरं-
तर हृदयीं ध्याय ॥४॥

१५६४. सांडोनियां संतसेवा । कोण हेवा मग जोडी ॥१॥
नानापरींचे साधन । अष्टांग योग धूर्तपान ॥२॥ यज्ञ योग तीर्थ-
कोटी । संतांच्या चरणां गुष्टीं ॥३॥ एकाजनार्दनीं मन । संत-
चरणीं समाधान ॥४॥

१५६५. भुक्ति मुक्तीचें माहेर । संत उदार असती ॥१॥ देव
ज्यांचें करी काम । देतो धाम आपुलें ॥२॥ तया वचनांची पाहे
वास । पुरवी सौरस मनींचा ॥३॥ एकाजनार्दनीं विनित ।
संत चरणरज वंदीत ॥४॥

१५६६. जया जैसा हेतू । तैसा संत पुरविते ॥१॥ उदारपणें सम
देषे । ताहीं उणें कोणासी ॥२॥ भलतिस्सा भावें संतसेवा । करितां देवा
साभे ॥३॥ एकाजनार्दनीं त्यांचा दास । पूर्ण बोरस कृपेचा ॥४॥

१५६७. संतांचें सुख जिहीं अनुभविलें । ते जीवन्मुक्त जाहले
जन्मोजन्मी ॥१॥ संतांचा संग जयासी हो जहाला । प्रत्यक्ष घडंला
सत्य लोक ॥२॥ एकाजनादर्नी संतांचा अनुभव । धाला माझा
जीव परमानंदें ॥३॥

१५६८. संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारि-
खाची ॥१॥ संतांचें देणें अरिमित्रां सम । कैवल्याचें धाम उघड तें
॥२॥ संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राव देवासीं तो
॥३॥ एकाजनादर्नी करी संतसेवा । परब्रह्म ठेवा प्राप्त झाला ॥४॥

१५६९. तीर्थाटन गुहावास । शरीरा नाशन करणें ॥१॥ समा-
गम संतसेवा । होंचि देवा आवडतें ॥२॥ करितां रामनाम लाहो ।
घडती पहाहो धर्म त्या ॥३॥ सकळ कर्म जाती वांयां । संत पायां
देखतां ॥४॥ एकाजनादर्नी होतां दास । पुरे आस सर्वही ॥५॥

१५७०. संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेंसं मन ॥१॥ तथा
नाहीं जन्ममरण । मुक्ती उण्या कर जोडोन २ ब्रह्मज्ञान हात जोडी ।
संतांघरीं घाली उडी ३ शरण एकाजनादर्नी । वंदितसे अनुदिनीं ४

१५७१. भाविक हे संत कृपेचे सागर । उतरती पार भवनदी
॥१॥ तथांचिया नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पात-
कांच्या २ दयेचें भांडार-शांतीचें घर । एकाजनादर्नी मोहेर भाविकांचें ३

१५७२. संतपूजनें देव । तुष्टतसे वासुदेव ॥१॥ संतपूजेचें
महिमान । वेदां न कळे प्रमाण ॥२॥ संतचरण तीर्थ माथा ।
वंदिती तीर्थें पै सर्वथा ॥३॥ एकाजनादर्नी करी पूजा । पूज्य
पूज्यकु नाहीं दुजा ॥४॥

१५७३. सुखीं नाहीं निंदा स्तुति । साधु वतें आत्मस्थिति
॥१॥ राग द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपले ॥२॥ घेणें देणें हा
पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥३॥ एकाजनादर्नी संत । ज्याचे
हृदयीं भगवंत ॥४॥

१५७४. धन्य तेचि संत भक्तभागावत । हृदयीं अनंत नित्य
ज्यांच्या ॥१॥ धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचें ज्ञान । नित्य समा-
धान सर्वकाळ ॥२॥ धन्य तें वैराग्य धन्य उपासना । जयाची

वासना पांडुरंगी ॥३॥ एकाजनादनीं धन्य तेचि संत । निल्य
ज्यांचें आर्त नारायणीं ॥४॥

१५७५. संतां जिंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं
॥१॥ त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥२॥
तयासी येऊं न घावें घरा । आपण जाऊं नये द्वारा ॥३॥ एका-
जनादनीं शरण । त्याचें न पहावें वदन ॥४॥

१५७६. संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ
हीन याती ॥१॥ तयाच्या विटाळ घ्यावें प्रायश्चित्त । आणिक
दुजी मात नाहीं नाहीं ॥२॥ तयाचें वचन नायकावें कार्णी । हो
कां ब्रह्मज्ञानी पूर्ण ज्ञाता ॥३॥ एकाजनादनीं ऐसे जे पामर ।
भोगिती अधोर रवरव नरक ॥४॥

१५७७. संतांचा करी जो अपमान । तोचि जाणावा दुर्जन
॥१॥ जन्मोनियां पापराशी । जातोपतना नरकासी ॥२॥ सोडवावया
नाहीं कोणी । पडतो चौऱ्यांयशीं पतनीं ॥३॥ एकाजनादनीं शरण ।
ऐसा अभागी खळ जाण ॥४॥

१५७८. ज्या संतचरणीं नाहीं विश्वास । धिक्क त्यास वास यमपुरीं
॥१॥ संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । कष्टा उतावेळ भाका त्यासी
॥२॥ घाला लोटगण वंदूं पां चरण । तेंणें समाधान होईल मना रे
एकाजनादनीं सत्संगावांचुनी । तरला तो कोणही मज सांगा ॥४॥

१५७९. असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दानधर्म
नेणे ॥१॥ काय त्याचें कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ
यमधर्म ॥२॥ सदा सर्वकाळ संतांची करी निंदा । पापाची आपदा
भोगी नरक ॥३॥ स्वमुखें आपण सांगे जनादैन । एकाजनादैन पू-
जन करी सुखें ॥४॥

१५८०. नांदतसे नाम आकाश पाताळीं । सर्व भुमंडळीं व्याप्त
असे ॥१॥ पाताळ भेदोनी व्याप्त ठेले पुढें । नाहीं त्यासी आड कोटें
काही ॥२॥ चौऱ्यांशीं भोगिती सुर्मती पामर । संतांसी साचार
शरण न जाती ॥३॥ एकाजनादनीं नाम अविनाश । संतसेणें दोष
सर्व जाती ॥४॥

ली नमूद के
ती. उशीर
लागेल.
late last
period of

१५८१. नरदेह श्रेष्ठ परमपावन । पावोन न करी संतसेवन १
ऐसिया नराप्रती जाण । यम यातना करीतसे ॥२॥ अपरोक्ष हान
कसवटी । संतांविण नये पोटीं ॥३॥ जैसा अंधारीं खद्योत । तैसा
संतांविण नरदेह प्राप्त ॥४॥ मनीं विषयाचा अभिलाष । कोण
सोडवी तयास ५ जनार्दनाचा एका झणे । संतांपाशीं देह ठेवणें ॥६॥

१५८२. संतांसी जो निंदी देवासी जो वंदी । तो नर आपदीं
आपदा पावे १ देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविदीं
सरता होय ॥२॥ कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदर्नी
पदवी पावे ३ एकाजनार्दनीं गूज सांगे कानीं । रहा अनुदिनीं संतसंगें ४

१५८३. शरण गेलिया संतांसी । तेणें नुकतीं चौन्यायशीं ॥१॥
द्यावें संतां आलिंगन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥ वादितां चरणरज ।
पावन देह होती सहज ॥३॥ घालितां चरणीं मिठी । लाभ होय
उठाउठी ॥४॥ प्रेमें दर्शन घेतां । मोक्ष सायुज्य ये हातां ॥५॥ ह्मणे
जनार्दन । एका लाधलीसे खूण ॥६॥

१५८४. कर्म उपासना न कळे जयासी । तेणें संतांसी शरण
जावें ॥१॥ सर्व कर्मभावे विह्वलनाम गावें । जाणिवेनेणिवेचे
हावे पडूं नये ॥२॥ अभिमान झटा वेदाचा पसारा । शास्त्रांचा तो
थारा वहातां अंगां । ३॥ एकाजनार्दनीं सर्व कर्म पाही । विह्वल
भ्रंशतां देहीं घडतसे ॥४॥

१५८५. संतांवाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं
नित्य वसे ॥१॥ संतांचे संगती होय मोक्षप्राप्ति । नको पा संगती
दुर्जनाची २ दुर्जनाचे संगें दुःख प्राप्त होय । तेथें कैची सोय तरावया
३ एकाजनार्दनीं हेंचि सत्य साचा । नको अभक्तांचा संग देवा ४

१५८६. वाट पिकली संतांसी । अवघें स्वरूप मुद्दलची ॥१॥
उकल करा लवड सवडी । मुद्दल देव घडोघडी ॥२॥ द्वैताची दाटणी
सोडी । वासनेची वासना फेडी ॥३॥ आळ करितां सरळ सात ।
मन पडेल विचारांत ॥४॥ अखिल शुधनामाचे । स्थापिले सुरंग
भक्तीचे ॥५॥ अंगळ मंगळ नंद भाषा । द्वैत दळणीं वटील घसा ६॥
आंत बाहेर एकचि सुत । मुद्दल देतां सुखी होत ॥७॥ एकाजनार्दनीं
एकची भेटी । सरिसी साठीं संसारा ॥८॥

१५८७. हरिप्रासीसी ज्पाय । धरावे संतांचे ते पाय ॥१॥
तेणे साधती साधने । तुटती भक्तीची बंधने ॥२॥ संतांविण प्राप्ति
नाहीं । ऐशी वेद देती ग्वाही ॥३॥ एकाजनादनी संत । पूर्ण
करिती मगोरथ ॥४॥

१५८८. सकळ संकल्पांचा त्याग । करितां संतसंग जोडला
॥१॥ मूळ पाहिजे हेंचि शुद्ध । भेदाभेद न यावे ॥२॥ संकल्पाचें
दृढ बळ । विकल्पाचें छेदी मूळ ॥३॥ संकल्प दृढ धरितां पोटी ।
एकाजनादनीं होय भेटी ॥४॥

१५८९. आह्वांसी तो एक संतांचे चरण । दुजें अनुमान नेणों
कांहीं ॥१॥ सर्वभावे त्याचें करितां सेवन । आशुचें हितक-
ल्याण जन्मोजन्मी ॥२॥ एकाजनादनीं संतांचे चरणीं । जाईन
लोटांगणीं जीवेंभावे ॥३॥

१५९०. संतसमागमें सुखाची ते रासी । ह्मणोनि पायांपाशीं
सलगी केली ॥१॥ वंदूं चरणरज घालूं लोटांगण । अभय तें दान
संत देती ॥२॥ पंच महा पातकी विश्वासघातकी । ऐशी यासी
निकी संतसेवा ॥३॥ एकाजनादनीं संतांचा मी दास । अनन्य
प्रायांस न विसंबें ॥४॥

१५९१. आजी सुदिन आह्वासी । संतसंग कैवल्यरासी ॥१॥
हेंचि आशुचें साधन । आणिक नको आह्वां पठन ॥२॥ वेदश्रुती
सुराण मत । संत सेवार्ते सांगत ॥३॥ जाणोनी विश्वासलों मनीं ।
शरण एकाजनादनीं ॥४॥

१५९२. सायासाचा न करीं सोस । एक आस संतचरणीं ॥१॥
नावडे वैभव विलास मनीं । अत्रुदिनीं संतसेवा ॥२॥ प्रेमें प्रेम
दुणावळें । सुख जाहळें सुखासी ॥३॥ एकाजनादनीं शरण । संत-
चरण वंदी माथां ॥४॥

१५९३. होईन मी दास कामारी संतांचा । संकल्प हा साचा
जीवभावे ॥१॥ घालीन लोटांगण करीन पूजन । भावे बोवाळिन
आण माझा ॥२॥ आणिक सायास न करीं कांहीं आस । होईन
निजदास संतचरणीं ॥३॥ एकाजनादनीं हेंचि वाटे बरे । आणिक
दुसरें नको कांहीं ॥४॥

१५९४. जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतरी ॥१॥
होचि मज वाटे गोमटे । येणें भवभ्रम फिटे ॥२॥ करितां सावकाश
ध्यान । होय मनाचें उन्मन ३ एका जनार्दनी संत । सदा शांत अंतरीं

१५९५. संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारीं । भवदुःख हरी ।
संतनामें ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । नाहीं यावया उपमा । ब्रह्म-
सुखधामा । पुढें नाचे ॥२॥ बोलती तें वचन साचें । नाहीं बोलणें
असल्याचें । नामीं प्रेम जयाचें । जडोनि ठेलें ॥३॥ कृपावंत संत ।
दीन तारिले त्वरित । एकाजनार्दनी मात । श्रवण मज झाली ॥४॥

१५९६. देजनियां अभयदान । संती केलें मज पावन । निर-
सोनी भवबंधन । तारिलें मज ॥१॥ ऐसा संतसमागम । नाहीं
आणीक विश्राम । योगियाचें धाम । कुंठित पै झाले ॥२॥ आणीक
एक वर्म । मुख्य इंद्रियांचा धर्म । मन ठेवुनी विश्राम । नामर्चितन
करावें ॥३॥ एकाजनार्दनी जाण । संत आमुचें निजध्यान । कया-
वाचा मन । दृढ पायीं ॥४॥

१५९७. संतचरणरज बंदुनी तखतां । सायुज्य मुक्ती मार्थां
पाय देऊं ॥१॥ थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभक्त
काहीं नेणें ॥२॥ संतांपरतें दैवत नाहीं जया चित्तीं । तोचि एक
पूर्ण स्थिति ब्रह्मज्ञानी ॥३॥ संत तोचि देव जयांची वासना । एका-
जनार्दनी भावना नाहीं दुजी ॥४॥

१५९८. संत सज्जन जिवलग माझे । त्यांचे चरण चुरीन घोजें
॥१॥ त्यांचेसंगें सुख मना होय । आनंदीं आनंद पहातां होय
॥२॥ त्यांचे पिसें मजलागीं मोठें । ऐसे भाविक केवीं भेटे ॥३॥
त्यांचे नामाची घेऊं घणी । तथा जाऊं लोटोंगणीं ॥४॥ तथा
शेजार करितां वरा । चुके जन्ममरण फेरा ॥५॥ तथा जीव करूं
कुर्वीडी पाही । एकाजनार्दनीं लागतसे पायीं ॥६॥

१५९९. जनीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृत्तीं
ऐसी ॥१॥ समाधि साधनमाझे संतजन । विश्रंतीचें स्थान संतांपायीं
॥२॥ योगयाग धारणा पंचाग्नि साधन । तें हें माझे ध्यान संतांपायीं
॥३॥ एकाजनार्दनीं तथाचा सांगात । घडो मज निश्चित सर्वकाळ ४

१६००. अंकिला देव संतद्वारीं । भिक्षा मागे तो निर्धारीं ॥१॥
मज द्राहो प्रेमभिक्षा । देव बोले तथा प्रत्यक्षा ॥२॥ नाम गाणें
हेची दक्ष । एकाजनार्दनीं प्रत्यक्ष ॥३॥

१६०१. मोक्षमुक्ती काकुलती । संतांप्रती येताती ॥१॥ करा
माझा अंगिकार । नाही थार तुझाविण ॥२॥ हेंचि यावें आझा-
लागुनी । तुमचे चरणीं वास सदा ॥३॥ एकाजनार्दनीं करी-
विनंती । कीव भाकित्ती संतांप्रती ॥४॥

१६०२. मायबाप तुझी संत । मी पतित कीव भाकीं ॥१॥ करा
माझें समाधान । अभय वचन देउनी ॥२॥ मागें तारिले सकळ ।
उत्तम अधम चांडाळ ॥३॥ तोचि आहे अनुभव । म्हणोनी कीव
भाकीतसों ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । मज पावन करावें ॥५॥

१६०३. संतांचिये द्वारीं होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ
करीन काम ॥१॥ तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें
साधन आणीक नाही ॥२॥ शेष उघावळी काढीन पत्रावळी । पूर्व-
कर्मा होळी सहज होय ॥३॥ एकाजनार्दनीं हेंचि पै मागत । नाहीं
दुजा हेत सेवेविण ॥४॥

१६०४. संतांचिये पायीं । भावें ठेविली म्यां डोई ॥१॥ करा
माझें समाधान । आलों पतित शरण ॥२॥ आपुलीया सेवे । माझे
संकल्प वेंचावे ३ एकाजनार्दनीं तुमचा दास । पुरवा आस माझी ते ४

१६०५. संतांचिये परिवारीं । लोळें मी निर्धारीं ॥१॥ जीवा
होईल महालाभ । ऐसा घडतां उद्योग ॥२॥ सांडोनियां थोरपण ।
शिव घाली लोटांगण ॥३॥ आपुलें महत्त्व । तेथें मिरवूं नये सत्य
॥४॥ शरण एकाजनार्दनीं । बोवाळावा जीव चरणीं ॥५॥

१६०६. संतांचे चरणीं । सुख घेईन मी धणी ॥१॥ करीन नीच-
वृत्ति काम । मना होईल विश्राम ॥२॥ बंधनाची बेबी । तुटेलतयाचीये
जोडी ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । वासना जाईल करपोन ॥४॥

१६०७. संतांचिये घरीं होईन श्रानयाती । उच्छिष्ट तें प्रीति
मिलेल मज ॥१॥ तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह
समता सिवारेल ॥२॥ आशा पाश सर्व जातील तुटोनी । जीव

हा बंधनीं मुक्त होय ॥३॥ एकाजनादनीं भाकीन करुणा ।
श्रीसंत चरणः सार्ववार ॥४॥

१६०८. तुमच्या चरणीं मिठी । आतां तुट्टी न करावी ॥१॥
धोराचें जें थोरपण । तुझा करणें सहजचि ॥२॥ मी पतित दीन
हीन । झणोनि शरण तुझासी ॥३॥ पतितपावन तुझी संत । एवढें
आर्त पुरवा ॥४॥ एकाजनादनीं शरण । त्याचें चुकवा जन्ममरण ५

१६०९. ऐकोनी कीर्ति उदार संत । आळों धांवत शरण ॥१॥
सांभाळाचें सांभाळाचें । सांभाळाचें अनाथा ॥२॥ धरूनियां हातीं
हात । ठेवा मस्तकीं निवांत ॥३॥ एकाजनादनीं एकपण । एका
भावें आलों शरण ॥४॥

१६१०. संतचरणीं जीवभाव । ठेविळा देह विसार ॥१॥ आतां
तुझीं उपेक्षिल्या वरी । क्रोण वानीळ तुमची धोरी ॥२॥ बहु जाहलों
कासाविस । धरली कास आदरें ॥३॥ एकाजनादनीं परता ।
करितां लाज येई माथां ॥४॥

१६११. संतांचियां माथां चरणांवरी साक्षा । देहीं भाव
दुजा नाही नाही ॥१॥ नामाचें चितन करती सर्वकाळ । ते माझे
केवळ मायबाप ॥२॥ मायबाप झणों तरी लाजिरवाणें । चुकविलें
पेणें संतजनीं ॥३॥ ज्या ज्या जन्मा जावें मायबाप दोन्ही । परी
संतजन निर्वाणीं मिळतीना ॥४॥ येचि देहीं डोळां संतांसी देखिलें ।
एकाजनादनीं वंदिले चरण त्यांचे ॥५॥

१६१२. माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करीं तूं ॥१॥
मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावे ॥२॥ कळिकाळ वंदी
माथां । नाही चिंता संसार ३ एकाजनादनीं दास । हेचि आस पुरवावी ४

१६१३. करीं कांहीं मना एक विचारणा । संतांच्या चरणा न
विसवें ॥१॥ तयाचा मी दास कामारी दुर्बळ । तेचि माझे सकळ
हित करती ॥२॥ देउनी प्रेमपान्हा लडीवाळपणें । कृपेचें प्रोसणें
तुमचें मी ॥३॥ जनार्दनाचा एका तुमचा तो दास । तयासी
उदास धरूं नये ॥४॥

१६१४. माझ्या मनाचा संदेह । फेटला देखितांचि पाय ॥१॥

तुझी कृपा केली संती । निरसली भय खंती ॥२॥ माझे मज दिलें
हार्ती । जाहली समाधान वृत्ती ॥३॥ एकाजनार्दनी शरण ।
निरसला भवशीण ॥४॥

१६१५. पाहूनियां मनोगत । पुरवा हेत तुझी माझा ॥१॥ मग
मी न सोडीं चरणां । संत सुजाणा तुमचीया ॥२॥ दंडवत घालीन
पायां । करा छाया कृपेची शरण एकाजनार्दनी । मुकुटमणी तुझी संतः

१६१६. मनाचेनि मनें जहालीं शरणागत । कृपावंत संत माय-
बाप ॥१॥ धरूनियां आस घातली लोळणी । मस्तक चरणीं माझा
तुमच्या ॥२॥ तुमचा भी दास कामारी त्रिवाचा । आणीक मनाचा
संकल्प नाही ॥३॥ एकाजनार्दनी तुझी तों पावन । काय हा मी
दीन वानूं महिमा ॥४॥

१६१७. मनाची नखी न लगे ज्यां ठाया । तेणें उणी पायां
भेटवी संत ॥१॥ संत उदार उदार । नामाश्रिते भरले सागर ॥२॥ एका-
जनार्दनी संत । कोण जाणे त्यांचा अंत ॥३॥

१६१८. उघड बोलती संत । जैसा हेत पुरवित्ती ॥१॥ मनांचें
जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥२॥ अज्ञान सहान ।
तारिती कृपें करुन ॥३॥ संतांपायीं ज्याचा भाव । तेथें प्रगटेची
देव ॥४॥ एकाजनार्दनी बरा । द्यावा मज तेथें थारा ॥५॥

१६१९. संतचरणीं विश्वास । धरुनी राहिलों रात्रंदिवस ॥१॥
मज दिना सांभाळावें । हेंचि मागे जीवेंभावे ॥२॥ धनवित्ता चाड
नाहीं । सेवा सुखें मज द्यावी ॥३॥ एकाजनार्दनी आपुला । एका-
एकपणें अंकिला ॥४॥

१६२०. आलिंगन संत पायां । पावली काया विश्रांति ॥१॥
सुखें सुख अपार झालें । संत पाउलें देखतां ॥२॥ अवघा श्रम फळा
आला । काळ गेला देशधडी ॥३॥ एकाजनार्दनी संत । मज
भेटोत अखंडित ॥४॥

१६२१. देहतापें तापलों भारी । संतां घरीं मागतसें ॥१॥ मज
या कां हो जीवन । जेणें जीवाचें समाधान ॥२॥ एकाजनार्दना सर्वें ।
सुख सागराची घातली पोहे ॥३॥

१६२२. पुरवा माझी येवढी आस । करा निजदास संतांचा ॥१॥ इच्छा पुरवा मनींचा हेत । सभाग्य संत दाखवा ॥२॥ आणिक मागणें तें नाहीं । दुजा देहीं आठव्न नको ॥३॥ घालीन लोळणी । संतचरणा निशिदिनीं ॥४॥ परलोकांचें तारूं । एका निर्धारु जनार्दनीं ॥५॥

१६२३. धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला ॥१॥ मज वाटे त्यासी आलिंगन घावें । कदा न सोडवे चरण त्याचे ॥२॥ त्रिविधतापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥३॥ एकाजनार्दनीं घडो त्याचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥

१६२४. अनुपम्य सुख संतांचिया पार्थी । राहीन तये ठाई अखंडित ॥१॥ अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिका जोडी ऐशी नाहीं ॥२॥ सर्व पर्वकाळ आले तया ठायी । विश्रान्ति घ्यावया इच्छिताती ३ एकाजनार्दनीं सुखाचें माहेर । भवसिंधुपार तारक हें ४

१६२५. एकविध भाव संतांच्या चरणीं । घेईन पायवणी धनीचरी ॥१॥ आनंदें चरण धरीन आवडी । हीच माझी जोडी सर्व जाणा ॥२॥ उतराई तयांच्या नोहे उपकारा । धाडिती माहेरा निजाचिया ३ एकाजनार्दनीं घडतां त्यांचा संग । जन्ममरण पांग तुटे मग ४

१६२६. तुझी तंव उदार मायबाप संत । करावें कृतार्थ मजलागीं ॥१॥ ठेवा माथा हात वंदूं पायवणी । आणिक तुजें मनीं नाहीं काहीं २ गुणदोष याती न पहा कारण । करितो भजन निशिदिनीं ३ एकाजनार्दनीं तयाचामी दास । येवढीच आस पार्थी मिठी ४

१६२७. संतीं केला उपकार । मज निर्धार बांगला ॥१॥ चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडें बहुतांचें ॥२॥ गुण अवगुण नाणिता मनीं । देती दरुशनीं मुक्ति त्या ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । करूं वोवाळणी देहाची ॥४॥

१६२८. फार बोळूं काय चांया । जाणवेल पायां चित्त माझे ॥१॥ धन्य धन्य तुझी संत । कृपावंत संसारीं ॥२॥ उत्तीर्णपणें भज दासा । पुरवा इच्छा कृपालुवा ॥३॥ शरण एकाजनार्दना । कृपा करुणा तुझी संत ॥४॥

१६२९. रवि न लपेचि अंधारीं । तैशी तुमची जर्गी थोरि ॥१॥
 कृपावंत तुह्मी संत । यावरी हेत दुजा नाही ॥२॥ एकाजनार्दनी
 शरण । संत परिपूर्ण झालु ॥३॥

१६३०. कृपाळ उदार तुह्मी संत । दीन अनाथ तारिले ॥१॥ हाचि
 महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणीं ॥२॥ करा माझे समाधान ।
 देउनी वचन अभयाचें ॥३॥ यावरी फार बोलू नेणें । उचित करणें
 तुह्मासी ॥४॥ एकाजनार्दनी शरण । आहें मी दीन पामर ॥५॥

१६३१. तुह्मी संतजन । माझे एका हो वचन ॥१॥ करा कृपा
 मजवरी । एकदां दाखवा ती हरी ॥२॥ आहे तुमचे हातीं । झणोनी
 येतो काकुलती ३ एकाजनार्दनी झणे थारा । संतीं यावा मज पामरा ४

१६३२. संतांचा महिमा । नाहीं यावया उपमा ॥१॥ मज तारिलें
 तारिलें । भवजळीं उद्धरिलें ॥२॥ पावन केलें संतीं । अवधी निस-
 रळी गुंती ॥३॥ संतचरण वंदीन माथा । एकाजनार्दनीं तवच्छतां ४

१६३३. संतांच्या विभूती जगासी उपदेश । देताती सौरस सर्व-
 भावें ॥१॥ परीसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर
 त्यासी वंद्य २ एकाजनार्दनीं सर्वांमाजी श्रेष्ठ । संत ते वरिष्ठ वंदू आधी ३

१६३४. सोनीयाचा दिवस आजी झाला । संत समागम पा-
 वला ॥१॥ तेणें फिटलें अवधें कोळें । झालें परब्रह्म उघडें ॥२॥
 एकाजनार्दनीं सेवा । करीन मी त्यांची भावां ॥३॥

१६३५. संतसंगतीनें झालें माझे काज । अंतरीं तें निज प्रग-
 टलें ॥१॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रम ॥२॥
 दैन्य दरिद्र दूर गेलें । संत पाजलें देखतां ॥३॥ एकाजनार्दनीं सेवा ।
 करीन मी आपुल्या भावा ॥४॥

१६३६. अखंडित संतसंग । तेथें काय सुखा उणें मग ॥१॥
 माझे आलें अनुभवा । संतसेवा घडावी ॥२॥ हेंचि मागें आणीक
 नाहीं । संतसंग देईं सर्वकाळ ॥३॥ एकाजनार्दनीं मन । संत-
 पायीं मी ठेवीन ॥४॥

१६३७. जन्मजन्मांतरींचें सुकृत जोडलें । संतचरण पावले तेणें
 भाग्यें ॥१॥ हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा

प्रपंचाचा ॥२॥ मार्गें तें नाहीं आणिक तयासी । संत हे सेवेसी
क्षिजवी अंग ॥३॥ एकाजनार्दनी सेवेसी मज । रात्रंदिवस ध्यान
लागो त्याचें ॥४॥

१६३८. संत भलते याती असो । परी विठ्ठल मनीं वसो ॥१॥
तया घालीन लोळणी । घेईन मी पायवणी ॥२॥ ज्ञाती कुळासी संबंध ।
मज नाहीं भेदाभेद ॥३॥ भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ॥४॥
तेणें पावन देह चारी । एकाजनार्दनी निर्धारि ॥५॥

१६३९. भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला ॥१॥ तेणें
आनंदाचे पुर । लोटताती निरंतर ॥२॥ प्रेम सप्रेम भरतें । अंगीं
उतार चढतें ३ आली आनंदलहरी । एकाजनार्दनी, निर्धारि ॥४॥

१६४०. संत आमुचे देव संत आमुचे भाव । आमुचे गौरव
संत सर्व ॥१॥ वेदशास्त्र पुराण मंत्रादि साधन । संतसेवा ध्यान
आत्मा धन्य ॥२॥ योगयाग व्रत साधन पसर । संतांठाई आदर
हेचि बरें ३ जनीं जनार्दन संतसेवा जाण । एकाजनार्दन तोचि धन्य ४

१६४१. आजि उत्तम सुदीन । झालें दर्शन संतांचें ॥१॥ पाप-
ताप दैन्य गेलें । संत पाउलें पहातां ॥२॥ अवघा यत्न फळा
आला । अवघा झाला आनंद ॥३॥ अवघें कर्म सुकर्म झालें ।
अवघे भेटले संतजन ४ एकाजनार्दनी बरा । संतसमागम खरा ॥५॥

१६४२. संत जाती हरिकीर्तना । त्यांच्या वाहीन मोजे वा-
हाणा ॥१॥ हेचि भवसिंधूचें तारुं । तेणें उतरुं पैल पाह ॥२॥
जन्मोजन्मीचें भेषज । ते हे संतचरण रज ॥३॥ संतचरणीच्या पादुका ।
जाहला जनार्दन एका ॥४॥

१६४३. मन्तासी निर्धार केलासे देखा । संतसंग सुखा आतु-
डलों ॥१॥ इच्छिलें पावलों इच्छिलें पावलों । इच्छिलें पावलों संत-
संग २ एकाजनार्दनी सांगात तयाचा । अनुभवें अनुभवाचा बोध लाहे ३

१६४४. मस्तक साक्षें संतपार्यां । ठेउनी होळें उतराई ॥१॥
वारंवार क्षणक्षणा । नामघोष करिती जाणा ॥२॥ देउनी अस्मय-
दान । करिती पतितपावन ॥३॥ एकाजनार्दनी पाहीं । संतपार्यां
ठेवीं डोई ॥४॥

१६४५. आजि दिवस धन्य झाला । संत समागम पावला ॥१॥ वरवा फळला शकून । अवघा निवारला शीण ॥२॥ सुस्नात झालो । संत सागरी नाहालो ॥३॥ एकाजनार्दनी भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥

१६४६. घटिका पळ न वचे वांयां । संतपायां सांडोनी ॥१॥ मनोरथ पुरले मनींचे । झालें देहाचें सार्थक २ जन्मा आलियाचें काज । संतसंग घडला निज ३ एकाजनार्दनी मिठी । संतसंग जडला पोटीं ४ १६४७. जाणते संत जाणते संत । जाणते संत अंतरांचें ॥१॥ जे जे इच्छा देतीं फळ । काळ वेळ चुकवोनी ॥२॥ मनोरथ पुरले वो माझे । एकाजनार्दनी वोझे ॥३॥

१६४८. ज्याच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥ प्रेमाचे सागर भक्तीचे उदाधि । तोडिती उपाधि नाममात्रें ॥२॥ जडजीवां तारक सत्य सत्य वाचे । आणीक तें न वचे उपमे त्याच्या ॥३॥ एकाजनार्दनी कृपाळु संतजन । तेंणें मज पावन केलें जर्गी ॥४॥

१६४९. जाणती हे हतवटी । संत पोटीं दयाळु ॥१॥ न म्हणती अधम जन । करिती कृपेनें पोषण ॥२॥ शुचि अशुचि न ह्याणे कांहीं । एकरूप वर्ते देहीं ॥३॥ एकाजनार्दनी मज । तारिथेलें तेंणें सहज ॥४॥

१६५०. देवतांचे अर्गी असतां विपरीत । परी संतकृपा त्वरित करिती जर्गी ॥१॥ जैसी भक्ति देखती तैसे ते पावती । परी संतांची गती विचित्रची ॥२॥ वादक निंदक भेदक न पाहाती । एकरूप चिंती मन ज्याचें ॥३॥ भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करितां खळ म्हणवी येर ॥४॥ संतांचे तों ठायीं ही भावना नाही । एकाजनार्दनीं पायीं विनटला ॥५॥

१६५१. कैवल्य निधान तुम्ही संतजन । कायावाचा मन जडलें पायीं ॥१॥ रावभावे दास अंकित अंकिला । पूर्णपणें जाहला बोध देहीं ॥२॥ जें जें दृष्टी दिसे तें तें ब्रह्मरूप । एकाजनार्दनी दीप प्रज्वळिला ॥३॥

झाली नमूद
हेजे. उर्ष
पावा लागेल
e date la
e period

१६५२. जुजा नाही जया भाव । अवघा देव विडल ॥१॥ आ-
णिक काही नाही छंद । नाम गोविंद सर्वदा ॥२॥ नाना मतां करती-
खंड । छेदितो पाखांड अंतरीचें ॥३॥ एकाजनार्दनीं तेचि संत ।
उदार कृपावंत दयाळु ॥४॥

१६५३. धन्य दिवस जाहला । संत समुदाव भेटला ॥१॥ कोडें
फिटलें जन्माचें । सार्थक जाहलें पै साचें ॥२॥ आज दिवाळी दसरा ।
संतपाय आले घरा ३ एकाजनार्दनीं जाहला । धन्य दिवस तो भला ४

१६५४. संतांचिये पायीं मज पै विश्रान्ति । नाही माया भ्रान्ति
तये ठाई ॥१॥ सांगतो तें मनी धरावें वचन । संतांसी शरण जावें
सुखें ॥२॥ संत तुष्टलीया देवा आनंद होय । मागें मागें धावे तथा
पाठीं ॥३॥ एकाजनार्दनीं माहेर सुखाचें । घेतलीया वाचे संतनाम ४

१६५५. संतजनाची मिळाली मिळवणी । रामनामाची भरली
भरणी ॥१॥ रामनाम सेवा हा राम सांठवा । परमानंदाचा
लाभ जाला जीवा ॥२॥ कीर्तनाचें ताहूं लधलें । रामनाम
केणें सवंगलें ॥३॥ एकाजनार्दनीं रामनाम सेवा । परमानंदाचा
लाभ जाला जीवा ॥४॥

१६५६. अंगीं जया पूर्ण शान्ति । वाचा रामनाम वदती । अनु-
सरले वितवृत्तीं । संत चरणीं सर्वदा ॥१॥ घडो त्यांचा मज संग ।
जन्ममरणाचा फिटतसे पांग । आधिव्याधि निरसे सांग । घडतां
संग वैष्णवांचा ॥२॥ जें दुर्लभ तिहीं लोकां । आढां सांपडलें फुका ।
एकाजनार्दनीं घोका । नाम त्याचें आवडी ॥३॥

१६५७. संतांच्या विभूति । धर्मा लागीं अवतरती ॥१॥ धर्म
रक्षणाकारणें । साधु होताती अवतीर्ण ॥२॥ जया लावावें स-
त्पथीं । होचि साधुची पै कृती ॥३॥ एकाजनार्दनीं साधु । हृदयीं
वसे ब्रह्मानंदु ॥४॥

१६५८. कोणता उपाय । जोडे जेणें संतपाय ॥१॥ हाचि आठव
दिवसारात्रीं । घडो संतांची संगती ॥२॥ न कळू जप तप ध्यान ।
संतांपायीं ठेवूं मन ॥३॥ न जाऊं तीर्थ प्रदक्षणा । आठवूं संतांचे
चरणां ॥४॥ होतां ऐसा निजध्यास । एकाजनार्दनीं दास ॥५॥

१६५९. बहुतांच्या मत्ता ॥ आह्मी नः लागूं सर्वथा ॥ ११ ॥ धरूं संतांचा सांगात । तेणें होय आमुजें हित ॥ १२ ॥ जाऊं पंढरीसी । नाम गाऊं अहंनिशीं ॥ ३ ॥ करूं हाचि नित्य नेम । आणिक नको निजधाम ॥ ४ ॥ एकाजनादनीं म । गाऊं आवडीनें राम ॥ ५ ॥

१६६०. केला संतीं उपकार । दिधलें घर दावुनी ॥ १ ॥ नये ध्यानीं मनीं लक्षीं । तो प्रत्यक्षीं दाविला ॥ २ ॥ संकल्पार्थें तोडिलें मूळ । आलें समूळ प्रत्यया ३ एकाजनादनीं कृपाप्रंत । होती संतः सारखे ४

१६६१. ज्यासी नाहीं संतसंग । ते अभाग दुःख भोगिती ॥ १ ॥ तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥ २ ॥ अखंड नाम घाचे कीर्ति । संतसंग विश्रान्ति मज देई ॥ ३ ॥ मागणें तें हेंचि घावें । आणिक मागणें जीवीं नाहीं ॥ ४ ॥ झणें जनार्दनाचा एका । सुलभ सोपा उपाय ॥ ५ ॥

१६६२. अर्ध क्षण घडतां संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा ॥ १ ॥ संतसंग देई संतसंग देई । आणिक प्रवाहीं घालूं नको ॥ २ ॥ संसार मज न करणें सर्वथा । परमार्थ पुरता हातीं देई ३ जनार्दनाचा एका कठणावचनीं । करी विनवणी पायांपाशीं ॥ ४ ॥

१६६३. एक आहे मज आस । संत दासांचा मी दास ॥ १ ॥ कें पुरतीं मनोरथ । संत सनाथ करतील ॥ २ ॥ मनांचें साव्ह होईल कर्ई । क्षेम मी देई संतांसी ॥ ३ ॥ शरण एकाजनादनीं । माझा मनीं नवस पुरे ॥ ४ ॥

१६६४. सोडूरे धाडूरे आह्वां संतजन । तयांविण चित्तन आमः नाहीं ॥ १ ॥ हाचि माझा भाव हीव माझी भक्ति । आणिक विश्रान्ति तुजी नाहीं ॥ २ ॥ हेंचि माझें कर्म हाचि माझा धर्म । वाउगावि श्रम न करीं दुजा ॥ ३ ॥ हेंचि माझें ज्ञान हेंचि माझें विज्ञान ॥ संतांविण शरण न जाय कोणा ॥ ४ ॥ एकाजनादनीं हा माझा निश्चय ॥ वंदीन मी पाय सर्वभावं ॥ ५ ॥

१६६५. मंती लागो संतचरणीं । तेणें उन्मनीं साधती ॥ १ ॥ तुच्छ वाटे स्वर्ग लोक । जैसा रंक इंद्रासी ॥ २ ॥ आधार तो जैसा पळे । किरण उजळे देखती ३ एकाजनादनां शरण । मनचि जालें कृष्णार्पण ४

।।ली नमूद
जे. उशी।
।।वा लागेल.
date last
period c

१६६६. मोकळें तें मन ठेविलें बांधोनी । जनार्दनचरणीं सर्व-
भावे ॥१॥ स्थिरमति जाली त्राती तीही गेली । द्वैताची फिटली
सर्वसत्ता ॥२॥ मोह आशाबद्ध कर्मा निवारलें । पावन तो जालें
संतचरणीं ३ एकाजनार्दनीं धन्य संतसेवा । उगविला गोवायुंती सर्व ४

१६६७. पाजी प्रेमपान्हालाजनियां सोई । पुन्हां तो न गोवी
येरक्षारीं ॥१॥ येरक्षार दारीं घातलासे त्रिरा । ठेविलेंसे स्थिराचरणा-
जवळीं २ एकाजनार्दनीं केलोंसे मोकळा । संतपार्यां लळा लाजनियां ३

१६६८. संतद्वारीं कुतरा जालें । प्रेसरसासी सोकळो ॥१॥
भुंकत भुंकत द्वारा आलों । ज्ञान धारुळ्या बैसलों ॥२॥ कुतरा
भुंकत आला हिता । संतीं हात ठेविला माथां ॥३॥ कुतऱ्या
गळ्याची सांखळी । केली संतांनीं मोकळी ॥४॥ एकाजनार्दनीं कुतरा ।
दांत पाडुनी केला बोथरा ॥५॥

१६६९. मनाची तों खुटली गती । संत संगती घडतांवि ॥१॥
बहु जन्मांचा तो लाग । फिटला पांग जन्मोजन्मीं ॥२॥ कृतकृत्य
थोर जाहलों । सुखें पावलों इच्छित ॥३॥ एकाजनार्दनीं चित्त ।
जाहलें निवांत ते ठायीं ॥४॥

१६७०. जीवेंभावे जाहलों दास । नाहीं आस संसारा ॥१॥
नाशिर्वता पाठीं धावे । कोण हावे भोगील ॥२॥ जन्मजरामरण
फेरां । या संसारां आंचवलों ॥३॥ जाहला संत समागम । भवभ्रम
फिटला ॥४॥ एकाजनार्दनीं काम । मन जाहलें तें निष्काम ॥५॥

१६७१. माझे मनीं आनंद जांहला । बोलतां बोला नवजाये
॥१॥ एक संत जाणती खूण । येरा महिमान न कळे ॥२॥ हृदयींच
उदय दिसे । लाविलें पिसें देवानें ॥३॥ शरण एकाजनार्दनीं ।
करी विनवणीं सलगनीं ॥४॥

१६७२. बहुत मारग बहुत प्रकार । नांगवले थोर थोर मार्गे
॥१॥ म्हणोनियां जीवें भानिला विश्वास । नाहीं दुजी आस संतां-
विण ॥२॥ मार्गीची आशा सांडिला बोभाट धरली एक वाट संतसंग
३ एकाजनार्दनीं जातां तयांमार्गे । हित लागवेंगे जाहलें माझे ४
१६७३. चाळतां मारगीं फुटतसे वाट । मागतो बोभाट सहजीं

होय ॥१॥ तैसें नोहे संतमार्गांचें लक्षण । चालत मागून आले सर्व
॥२॥ नोहे गुंतागुंती चुकीचा बोभाट । मार्ग आहे नांढ संतसंग ॥३॥
एकाजनार्दनीं सांपडलें सहज । तेंणें जाहलें काज सरतें माझें ॥४॥
१६७४. संत ते सोईरे सांगाती आमुचे । तेंणें कळिकाळाचें
भय नाहीं ॥१॥ जयाची आवडी धरी नारायण । हाणोनि चरण
घरूं त्यांचे ॥२॥ परलोकींचे सखे सोईरे सांगाती । मज ते आदी-
अंती सांभाळिती ॥३॥ एकाजनार्दनीं धरुनि विश्वास । होईन
त्यांचा दास जन्मोजन्मीं ॥४॥

१६७५. ब्रह्मांडभरी कीर्ति संतांचा महिमा । वर्णावया
आम्हां मति थोडी ॥१॥ एक मुखें घानूं चतुरानन शीणु । सहस्र
मुखें गुणु वानितां नये ॥२॥ एकाजनार्दनीं वर्णान पवाडे । उभा
वाडेंकोडें पंढरीये ॥३॥

१६७६. गर्भवासा भिती ते अंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं
आह्वां ॥१॥ गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त जालिया
न कळे भगवद्भक्ती ॥२॥ आह्मी सुखें गर्भवास धेऊं देखा । मुक्ती-
चिया मस्तकां पाय देऊं ॥३॥ एकाजनार्दनीं गर्भवास सोसूं ।
संतांचा सौरसु हातीं लाये ॥४॥

१६७७. आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहणें दृष्टी
धाये ॥१॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ति । संतसंगें जाली मज विश्रांती
॥२॥ योगीश्वर जया चित्तिती । सनकादिक जया ध्याती ॥३॥ योग-
साधनें नातुडे जो माये । एकाजनार्दनीं कीर्तनीं नाचतु आहे ॥४॥

१६७८. संगती बावनाचे रातलों सर्वभावे । चंदन होउनी
सर्वे ठेलों मी वो ॥१॥ वैधिला जीव माझा संतचरणीं । आन
दुजें मना नाठवेचि स्वप्नीं ॥२॥ जाग्रती स्वप्न सुषुप्तीचा ठाव ।
अवघा देखे देवाधि देव ॥३॥ पहात पहातां मन नाहींसं जालें ।
एकाजनार्दनीं केलें मज ऐसें ॥४॥

१६७९. आह्मासीं ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन
त्यांचे गाऊं ॥१॥ दुजें नेणों स्वप्नीं विठ्ठलावांचुनी । जनीं वनीं नि-
रंजनीं देखों हेंचि ॥२॥ संतांचिया पायीं मस्तक ठेवून । आवडी

चरणा विठ्ठलाच्या ॥३॥ एकाजनार्दनीं जनार्दन एकपणीं । विठ्ठला-
वांचुनी दुजें त्रेणों ॥४॥ ;

१६८०. माझी मुख्य उपासना । लागेन चरणां संतांच्या ॥१॥
भांडवल तें हेंचि देख । भक्तियुक्त उपासना ॥२॥ मन वसो संतां-
पार्यां । आर्त ठाई कीर्तनीं ३ एकाजनार्दनीं । विनवणी करीतसे ४

१६८१. दुजेपणीं दष्टि न घालूं । सर्वां चालूं एकसत्ता ॥१॥
हाचि पूर्वींचा संकल्प । निर्विकल्प नाम जपूं ॥२॥ नाहीं कांहीं
वांटावांटी । करु एकवटी मनाची ॥३॥ एकाजनार्दनीं उदास ।
जाहलें दास संतचरणीं ॥४॥

१६८२. भुक्ति मुक्ति करणें तुज न घालीं सांकडें । संतांसी
रोकडे शरण जाळें ॥१॥ हाचि माझा नेम उपासना भक्ति । आणिक
विभ्रांति मज नाही ॥२॥ एकाजनार्दनीं सेवेवांचून । आन नेणें
जाण तुजें कांहीं ॥३॥

१६८३. कायावाचा आणि मन । संतचरण प्रमाण ॥१॥
ऐसें चालत आलें मार्गें । तथा वाउगें कोण करी ॥२॥ उपासना मार्ग
आधीं । भाविकांसी ती समाधि ॥३॥ एकाजनार्दनीं आस । आहे
पार्यांस दास्यत्व ॥४॥

१६८४. सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥
पापपुण्य मावळलें । द्वैत सर्व दुरावलें २ हर्ष शोक नाहीं देहीं । संत
जाणावे विदेहीं ॥३॥ एकाजनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥४॥

१६८५. वैष्णवां भूषण मुद्रांचे शृंगार । तुळशी परिकर वाहती
कंठीं ॥१॥ तथांचिया पार्यां माझा दंडवत । सदा जे जपत नाम
मुखीं ॥२॥ आसनीं शयनीं भोजनीं नित्यता । स्मरती जे तत्त्वतां
रामनाम ॥३॥ पुण्यपावन देह जन्माचें सार्थक । एकाजनार्दनीं
कौतुक त्यांचें मज ॥४॥

१६८६. धन्य धन्य भूमंडळीं । वैष्णव बळी वीर गाढे ॥१॥
कळिकाळाचें न चले बळ । नामें सबळ वज्र कवची ॥२॥ विठ्ठल
देव पाठीं उभा । तेथें लाभा काय उणें ॥३॥ एकाजनार्दनीं मुक्ती ।
तेथें दास्यत्व करिती ॥४॥

१६८७. पैलु नामें गर्जती वीर । हरीचे ङिगर लाडके ॥१॥
 धन्य धन्य ते वैष्णव । सदा नामस्मरणीं जीव ॥२॥ महावैष्णव नि-
 वृत्ती । नाम जंपतां होय शांती ॥३॥ धन्य धन्य ज्ञानदेव । पातकी
 तारियेले जीव ॥४॥ धन्य सोपानदेव । ह्यणतां कळिकाळाचें नाही
 भेव ॥५॥ धन्य धन्य मुक्ताबाई । एकाजनार्दनीं वंदी पायीं ॥६॥

१६८८. जयाचिये द्वारीं तुळशीचंद्रावन । धन्य तें सदन
 वैष्णवांचें ॥१॥ उत्तम चांडाळ अथवा सुशीळ । पावन सकळ
 वैकुंठी होती ॥२॥ जयाचिया गळां तुळशीचीं माळा । यम पद-
 कमळा वंदी त्याच्या ॥३॥ गोपीचंदन उठी जयाचिया अंगी ।
 प्रत्यक्ष देव जगीं तोचि धन्य ॥४॥ एकाजनार्दनीं तयाचा सांगात ।
 जन्मोजन्मीं प्राप्त हो का मज ॥५॥

१६८९. बालका देखोनी संकटीं । माता कार्यं टाकुनी उठी
 ॥१॥ ऐसें दयेचे ठायीं जाण । आपुलें नाणावें पारिखेपण ॥२॥ महा-
 पुरीं घुडे तयातें । उडी घाली कृपालु तेथें ३ दीनाचिये लाभीं । जो
 निवे जळतीये अंगीं ४ऐसे दयेचे पाळी लळे । एकाजनार्दनीं चरणीं लोळे ५

१६९०. देह गेह चिंता । बाळारी नाठवे सर्वथा ॥१॥ न देखे तो
 दुजें स्थान । बाळका आपुले अंगीं जाण २ माझे तुजें न ह्याणे । उंच
 नीच काहीं नेणे ३ एकाजनार्दनीं अखंड । नाहीं तया वायां खंड ॥४॥

१६९१. आधीं घेईं निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां
 ॥१॥ निरपेक्ष जेथें घडे । यमकाळ पायीं जोडे ॥२॥ निरपेक्षाची
 आवडी । ब्रह्मज्ञान घाली उडी ॥३॥ निरपेक्षवांचून । नाहींनाहीं रे
 साधन ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ॥५॥

१६९२. हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥ धन्य
 त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥ हरुपें नाचे कीर्त-
 नांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥३॥ एकाजनार्दनीं शरण ।
 वंदीन तयाचे चरण ॥४॥

१६९३. सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचें ॥१॥
 धन्य जन्मोनी संसारीं । सदा मनीं धरी हरी ॥२॥ रात्रंदिवस
 ध्यानीं मनीं । शरण एकाजनार्दनीं ॥३॥

१६९४. आसनीं भोजनीं दायनीं । जो चिंती रूप मनीं ॥१॥
जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्याय रूप चिंती ॥२॥ नसे
आणिके ठायीं मन । एका शरण जनादेन ॥३॥

१६९५. जीवा शिवा एकपण । तुमच्या चरणांचें महिमान १
भोलें अज्ञान हारपोनी । लाविलें तें आपुले ध्यानीं ॥२॥ कर्म धर्म
पारुषले । अवघें जाहलें परब्रह्म ॥३॥ उगविली गोवागुंती ।
एकाजनादेनीं प्रचीति ॥४॥

१६९६. छळितां न येती रागावरी । तदाकारी वृत्ति मुराळी
॥१॥ आपपर नाहीं जेथें । भेद तेथें नसेचि ॥२॥ याती असो
भलते परी । एकसरी जयासी ॥३॥ एकाजनादेनीं भाव । अव-
धियां ठाव एकचि ॥४॥

१६९७. देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें
तोचि धन्य ॥१॥ द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयं-
मेव नेणे कांहीं ॥२॥ एकाजनादेनीं अद्वैता वेगळा । राहिला नि-
राळां सुखरूप ॥३॥

१६९८. सहज सहज ऐसा करिताती गोष्टी । परि सहजाची
भेदी विरळा जाणे ॥१॥ सहजाच्या आवडीं विद्या अविद्या तोडी ।
जाणीव नेणीयेची राहूं नेदी वेडी ॥२॥ जाणीवां जाणपण नेणवां
नेणपण । दोहींच्या विंदानें सहजाचें दर्शन ॥३॥ एकाजनादेनीं
जाणीव नेणाव । सहज शैतन्यासी देउनी ठेला खेव ॥४॥

१६९९. कार्यकर्ता आणि कारण । त्रिगुणेहीं त्रिपुटीं शून्य १
अंगीं आदळतां तिन्ही गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥
ऐसा त्रिगुणां वेगळा । एकाजनादेनीं पाहे डोळां ॥३॥

१७००. जागापरी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे
सकळ शरीराचा गोळा । होये आळसाचा मोदळा ॥२॥ संकल्प
कल्पानीं मद्याति । उपजोचि ना सदा चिंती ॥३॥ यापरी जन
असोनी वेगळा । एकाजनादेनीं पाहे डोळां ॥४॥

१७०१. आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा । क्रोधाचा थारा
अंतरीं नये ॥१॥ आपुलेच धन तस्करें नेतां जाण । जयाचें मन

उद्धिम नव्हे ॥२॥ आपुलाची पुत्र वधोनी जाय शत्रु । परी मो-
हाचा पाझर नेत्रीं नये ॥३॥ आपुलें शरीर गाजितां परनेरें ।
परी शांतीचें घर चळों नेदी ॥४॥ एकाजनार्दनीं जया पूर्ण बोधू ।
तोचि येक साधु जगामाजी ॥५॥

१७०२. असोनी संसारीं आपदा । वाचे वदे विडल सदा ॥१॥
नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥ असोनियां अ-
किंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसे थोडे ।
लक्षांमध्ये एक निवडे ॥४॥

१७०३. इहलोकीं बरा तो परलोकीं बंध । त्यासी भेदत्व निबंध
उरलें नाही ॥१॥ परत्री देखतां नपूसक वागे । परधन पाहतां
अंधापरी निघे ॥२॥ वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं
भगवद्भक्ति सदा वाहे ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसे विरळे प्राणी ।
कोटीमाजी जनीं येक देखों ॥४॥

१७०४. विडलनाम वेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊ-
नियां वंदिती पायां ॥१॥ धन्य धन्य हरिभक्त जगीं । वहाताती
टाळी नाचताती रंगीं ॥२॥ प्रेमभरित सदा करिती कीर्तन । एका-
जनार्दनीं वंदू तयांचे चरण ॥३॥

१७०५. न मानी सन्मानाचें कोडें । नाही चाड विषयाची १
ऐसे मज शरण येती । तयांचें उणें न पडे कल्पातीं ॥२॥ नाही
संसाराची चाड । नाही भीड कवणाची ॥३॥ एका त्याचा ह्यणवी
दास । धरुनि आस जनार्दनीं ॥४॥

१७०६. देह पाहतां दोषची दिठी । वृत्ती दिसे तें स्वरूपीं
मिठी ॥१॥ कैसेनी हरिदास भासती । देहीं असे तंब दोष दिसती ॥२॥
देह दिसतां न दिसे भावो । वृत्ती दिसे तंब समाधान पहा हो ॥३॥
एकाजनार्दनाच्या पायीं । वृत्ती दिसे तें दोष नाही ॥४॥

१७०७. सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ती होती दासी ॥१॥
तेची सखे हरीचे दास । सदा सोंवळे उदास ॥२॥ कामक्रोधाचीं
वार्ता । अंगीं नाही पै सर्वथा ॥३॥ एकाजनार्दनीं निष्काम । सदा
परिपूर्ण मंगळधाम ॥४॥

१७०८. मुक्तीची तों नाही चाड । ऐसे वाड हरिदास ॥१॥
मोक्षमुक्तीसी कोण पुसे । हें तों सरसे भांडवल ॥२॥ लक्ष्मीसहित
देव नांदे । येरा विनोदें कायचाड ॥३॥ एकाजनार्दनी दास्य करी ।
मुक्ति तेथें फुका वरी ॥४॥

१७०९. जयाचेनी चरणीं तीर्थीं तीर्थपण । तो हृदयीं केल
सांठवण ॥१॥ नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे
कुशीं ॥२॥ काशीं मरणें होय मुक्ति । येथें वचनें न मरतां होय
मुक्तीं ॥३॥ एकाजनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थें वोळंगती दिठीं ॥४॥

१७१०. आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तो-
डोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥ वैराग्याचें कवच अंगीं ।
नाचतातीं प्रेमरंगीं । ज्ञान शस्त्र ते निसर्गीं । छेदितीं संग ॥२॥
अनुभव तीक्ष्ण शर । सोडितातीं निरंतर । वसीं खोचले ते वीर ।
क्रोधादि असुर ॥३॥ सांडोनि देहाभिमान । तेचि जीवन्मुक्त जाण ।
एकाजनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥४॥

१७११. भाग्यवत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती ॥१॥
धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहूत ॥२॥ वर्णितां त्यांचे
उत्तम गुण । होय जन्माचें खंडन ॥३॥ शरण एकाजनार्दनी ।
धन्य धन्य तुमची वाणी ॥४॥

१७१२. धन जयासी मृत्तिका । जर्गीं तोचि साधु देखा ॥१॥
ज्यासी नाही लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥ निवारले
क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥३॥ एकाजनार्दन पाय धरी ।
भुक्ति मुक्ति नांदे घरीं ॥४॥

१७१३. साधु ह्मणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या द
॥१॥ जयापाशीं नित्य शांति । संत जाणा आत्मस्थिती ॥
रिद्विसिद्धी त्याच्या दासी । भुक्ति मुक्ति पायांपाशीं ॥३॥ ए
जनार्दनी साधु । जयापाशीं आत्म बोधु ॥४॥

१७१४. सर्वाभूतीं दया । साधु ह्मणावें ऐशिया ॥१॥ जग ब्रह्मरूप
जाण । हेंचि साधूचें लक्षण ॥२॥ सर्वाभूतीं समदृष्टी । तोचि साधु
हये सृष्टी ॥३॥ एकाजनार्दनी संत । नित्य साधीं आत्महित ॥४॥

१७१५. ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जर्गी सिद्ध
॥१॥ लोभ मोह नाही ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥
गेले मद आणि मत्सर । साधु तोचि निर्विकार ॥३॥ एकाजना-
दर्ना साधु । त्याचे चरण नित्य वंदू ॥४॥

१७१६. समुद्रवलयंकित तीर्थ । स्नानें करती जे पवित्र ।
परी तेथें नसतां भाव । निर्फळ वाव होतसे ॥१॥ ऐसा निर्णय
शास्त्रीं । पुराणीं सांगतसे व्यक्ती । तेचि उघड सर्वाप्रती । सांगतसें
परियेसा ॥२॥ जे शुचिभूत शुद्धमती । ईश्वर मानिती सर्वाभूतीं ।
ते सर्वदा वसती तीर्थी । तीर्थें वसती त्यांच्यासंगें ॥३॥ तीर्थीं
नसतां तीर्थेवास । सत्यनिष्ठा नित्य निर्दोष । तीर्थीं वसतां पुण्य-
लेश । न पावे तीर्थ निदितां ॥४॥ मत्सर निष्ठुर भूतद्वेष । भजन-
मार्गींचा उपहास । तीर्थें घेती त्यांचा त्रास । कीटक द्वेष त्या
करिती ॥५॥ कामक्रोध लोभ माया । स्पर्श न करी जयाची काया ।
तो तीर्थेवासी जाणे राया । तीर्थें पायां वंदिती ॥६॥ विष्णुस्मरण
शिवस्मरण । नित्य वसवी ज्याचें वदन । तोचि तीर्थेवासी जाण ।
तीर्थें चरण वंदिती ॥७॥ इंद्रिय नियमाचे आसनीं । नित्य माधुर्य
बोलली वाणी । अहंकार ज्याचिये ज्ञानीं । संतचरणा सर्वथा ॥८॥
तो सकळ शिष्टांचा धात्रा । तीर्थें करिती त्याची यात्रा । पादो-
दकालागीं पवित्रा । तीर्थें माथां वोढविती ॥९॥ तीर्थीं असोनी
इच्छारहित । प्रतिग्रहा न वोढवी हात । यथालाभें संतोषत । तो
तीर्थरूप जाणावा ॥१०॥ परधनीं अंधत्व जयाचे नयना । परस्त्री
पाहतां क्लृप्तत्व जयाचे मना । परापवादीं मूकत्व जयाचे वदना ।
तो जनक जाणा तीर्थांचा ॥११॥ मनें इंद्रियांनिग्रह करी । तो
गृहीं असतां जगहवीतीरी । तीर्थीं असो अनाचारी । तो कीटक-
वासी जाणावा १२ सत्यशील हृदयती । आत्मभावना सर्वाभूतीं । कोध-
कंटका नातळे चित्तीं । तो सर्व तीर्थीं सेविजे १३ शुद्धशील विद्यातीर्थी ।
साधु सुखात सत्यतीर्थीं । कुलांगना लज्जातीर्थीं । पवित्र होती जाण पां
१४ धनाढ्यनिर्दोष दानतीर्थीं । पापी निःपाप गंगातीर्थीं । क्षत्रिय राजे
धारातीर्थीं । प्रक्षालिती अघातें ॥१५॥ योगी आत्मध्यान तीर्थीं ।

आत्मस्वरूप स्वयं होती । श्रवणादिक नवही तीर्थी । भक्त होती हरिरूप ॥१६॥ असे या निरोपणाच्या युक्ति । जाणते अथवा हो नेणती । शरीर प्रक्षालितां तीर्थी । मोक्षप्राप्ति निर्धारें ॥१७॥ ऋषी-श्वरीं वेदवचनीं । महा फलें कल्पी यर्ही । तीं यज्ञफलें तीर्थेत्तानीं । वेदवाणी अनुवादे ॥१८॥ शरण एकाजनादीनीं । सकळ तीर्थें नाम-स्मरणीं । घडती संतसंघटनीं । येथें संशय नाही ॥१९॥

१७१७. ऐसे ह्यणशील कोण । ज्यांचें गातां नामाभिधान । देवाधि देव आपण । स्वमुखें सांगे उद्धवा ॥१॥ नारद पराशर पुं-डरीक । व्यास शुक्र वाल्मिकादिक । ध्रुव उपमन्यु भीष्मादिक । वंच जाण उद्धवा ॥२॥ वसिष्ठ वामदेव विश्वामित्र । अत्रि दत्तात्रेय पवित्र । ऐसे पुण्यश्लोक सर्वत्र । ते तुज वंच उद्धवा ॥३॥ रघु-दिलीप हरिश्चंद्र । शिभीराज बली थोर । जयाचा अंकित मी नि-र्धार । हे तूं जाणें उद्धवा ॥४॥ पांडव माझे पंचप्राण । काया-वाचा वैचिलें मन । मज निर्धारितां पूर्ण । जीव वैचिला उद्धवा ॥५॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञानकळा आपण । इहीं अवतार धरून । जग तारिलें उद्धवा ॥६॥ गोरा सांवता जग-मिल । चोखा रोहिदास कबीर । हे माझे प्राणमित्र । आहेत जाण उद्धवा ॥७॥ दामा तामा जनाबाई । राजाई आणि गोणाई । येशि आणी साकराई । जिवलग माझे उद्धवा ॥८॥ कान्हुपात्रा जन जस-वंत । हनुमंतादि समस्त । पाठक कान्हा आनंदभरित । तयाचेनी उद्धवा ॥९॥ परसा भागवत सूरदास । वत्सरा आणि कूर्मदास । एकाजनादीनीं निजदास । संतांचा मी उद्धवा ॥१०॥

१७१८. स्मरतां निवृत्ति पावलों विश्रांती । संसाराची शांती जाली माझ्या ॥१॥ नामितां ज्ञानदेवा पावलों विसांवा । अंतरीचा हेचा विसरलों ॥२॥ सुखाचा निधान तो माझा सोपान । विश्रांतीचें स्थान मुक्ताबाई ॥३॥ चांगदेव माझा आनंदाचा ताह । सुखाचा सांगरु वटेश्वर ॥४॥ सुखाचा सागर विसोबा खेचर । नरहरि सोनार प्राण माझा ॥५॥ आठवितां नामा पावलों विश्रामा । मोक्ष-मार्गीं आझां वाट जाली ॥६॥ परसा भागवत जीवा आवडता ।

गोरा आणि सांवता सखे माझे ॥७॥ जनजसंवत सूरदास संत ।
 निल प्रणिपात वैष्णवांसी ॥८॥ वंदू भानुदास वैष्णवांचे कुळी ।
 ज्यासी वनमाळी मार्गे पुढे ॥९॥ बाळपर्णी जेणे भानु आराधिला ।
 वंश निवारिला देवराया ॥१०॥ धन्य त्याचा वंश धन्य त्याचें
 कुळ । परब्रह्म केवळ त्याचे वंशी ॥११॥ एकाजनार्दनी संतांचे
 स्तवन । जनी जनार्दन नमीयेला ॥१२॥

१७१९. निवृत्ति शोभे सुगुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ॥११॥
 विठू पंढरीचे राणे । त्याले भक्तांची भूषणे ॥२॥ खेचर विसा जग-
 मित्र नागा । कुंडलें जोडां विठोबाजोगा ॥३॥ बाहु शोभे बाहुवट ।
 गोरा सांवता दिग्पाट ॥४॥ कंठी जाणा येकविंद । तो हा जोगा पर-
 मानंद ॥५॥ गळां शोभे वैजयंती । तीरी मुक्ताई ह्यणती ॥६॥
 अखंड शोभे माझ्या बापा । पदकीं शोभे नामा शिंपा ॥७॥ कटी
 सूत्र कटावरी । तो हा सोनार नरहरि ॥८॥ कासे कसिला पीतां-
 बर । तो हा जाणावा कवीर ॥९॥ जानु जघन सरळ । तेहि कान्हू-
 पात्रा विशाळ ॥१०॥ दंतपंक्तीचा झळाळ । तो हा कान्ह्या रसाळ
 ॥११॥ चरणींच्या शुद्ध घंटा । नामयाचानारा विठा १२ वाम चरणीं
 तोडर । परसा रुळतो क्रिकर ॥१३॥ चरणीं वीट निर्मळ । तो हा
 जाला चोखामेळ १४ चरणातळील ऊर्ध्वरेखा । जाला जनार्दन एका १५
 १७२०. आला आपाढीपर्वकाळ । भक्त मिळाले सकळ ॥१॥
 निवृत्तिनाथ ज्ञानदेव । मुक्तावाई सोपानदेव ॥२॥ चांगदेव विसोबा
 खेचर । सांवता माळी गोराकुंभार ॥३॥ रोहिदास कवीर सुरदास ।
 नरहरी आणि भानुदास ॥४॥ नामदेव नाचे कीर्तनी । एका शरण
 जनार्दनी ॥५॥

१७२१. ऐशी शांति ज्यासी आहे । त्याचे घरी देव राहे ॥१॥
 हा अनुभव मनी । पहा प्रत्यक्ष पुराणी ॥२॥ धर्माघरी वसे । अर्जु-
 नाचे रथी बैसे ॥३॥ अंकित दासाचा होय । एकाजनार्दनी देव ॥४॥

१७२२. देही असोनी विदेही । चाले बोले सदा पाही ॥१॥
 असे अखंड समाधी । नसे कांही आधिव्याधी ॥२॥ उपाधीचे
 तोडोनी लाग । देही देहपणे भरिलें जग ॥३॥ एकाजनार्दनी संग ।
 सदा समाधान सर्वांग ॥४॥

१७२३. कामक्रोध नाही अंगी । तोचि नरः जन्मला जर्गी
॥१॥ त्याचें होता दरुशन । तुटे देहाचें बंधन २ अरुणोदर्या जाण ।
तम निरसे सहज आपण ३ एकाजनादर्नी शरण । नोहे एकपणावांचून ४

१७२४. तुझी कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी ॥१॥
आतां नका धरू दुजे । मीतूंपणाचें उतरा वोक्षे ॥२॥ एकाजना-
दर्नी शरण । जीवींची निजखूण त्या द्यावी ॥३॥

१७२५. संकल्पाचा आन ठाव । नाही भाव दुसरा ॥१॥ तुमच्या
चरणांसी शरण । कायावाचा आणि मन ॥२॥ आलों दीन होऊनी
हीन । तुझी तंव पतितपावन ॥३॥ एकाजनादर्नी शरण । करा
खंडन जन्ममृत्यु ॥४॥

१७२६. जें जें बोले तैसा चाले । तोचि वाहिलें निवांत ॥१॥
अंगी असोनी जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥२॥ निंदा अथवा
वंदा । नाही विषम ती बाधा ॥३॥ शांतीची मांदूरा । भरला असे
सदोदित ॥४॥ एकाजनादर्नी धन्य । त्याचें दरुशन जगमान्य ॥५॥

१७२७. वेधलें ज्याचें मन सदा नामस्मरणी । रामनाम ध्वनी
सुखी सदा ॥१॥ प्रपंच परमार्थ त्यासी पै सारखा । अद्वैतीं तों देखा
भेद नाही २ एकाजनादर्नी एकरूप भाव । नाही भेदा ठाव तये ठायीं ३
१७२८. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्व-
भावे ॥१॥ धन्य तो भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम
सुखी ॥२॥ करितरो कथा कीर्तन आवडीं । ब्रह्मज्ञान जोडी त्या लोभे
॥३॥ एकाजनादर्नी धन्य तें शरीर । परमार्थ संसार एकरूप ॥४॥

१७२९. सर्वकाळ सुख रामनामी आहे । ऐसा ज्याचा देह
धन्य तोचि ॥१॥ जाणतीं सुषुप्तीं रामनाम ध्यान । कार्य आणि कारण
रामनाम २ एकाजनादर्नी ध्यानीं आणि मनीं । श्रीरामावांचुनी आन नेणे ३

१७३०. सुखरूप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरी उच्चारी
जो ॥१॥ रामकृष्णनाम वदे वेळोवेळां । हृदयीं कळवळा संत भेटी
॥२॥ एकाजनादर्नी प्रेमाचा कळोळ । भुक्तिमुक्ति सकळ वसे देव ३

१७३१. तुमचें कृपेचें पोसणें । त्याचें धांवणें करा तुझी ॥१॥
शुंतलोंसे मायाजालीं । बुडतीं जळीं भवाच्या ॥२॥ कामक्रोध हे

मगर । वोढिताती निरंतर ॥३॥ आशा तृष्णा या सुसरी । वोढि-
ताती या संसारी ॥४॥ ह्मणोनी येतो काकुळती । एकाजनादर्नी विनंती ५
१७३२. आवडे देवासी तो एका प्रकार । नामाचा उच्चार रात्र-
दिन ॥१॥ तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयी कळवळा
वैष्णवांचा ॥२॥ आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । साधन निर्धारि
आन नाही ३ एकाजनादर्नी ऐसा ज्याचा नेम । तो देवा परमपूज्य जर्गी ४

१७३३. पायांसी घालीन मिठी । दाटेन कंठीं सद्गद ॥१॥ वाहेन
टाळी नाचेंन रंगी । दुजें संगीं नकां कांहीं ॥२॥ पायवणी वंदीन माथां
निवारेल चिंता मग सर्व ३ एकाजनादर्नी दान । बावें दोष गुण न पहा ४

१७३४. ऐसी प्राप्ति कै लाहीन । संत संगतीं राहीन । त्यांचे
संगती मी ध्याईन । नाम गाईन अहर्निशीं ॥१॥ भावें धरलिया
संतसंग । सकळ संगीं होय भंग । नाभ्यासितां आगळे योग । पळे
भवरोग आपभयें ॥२॥ सेविलिया संतचरणतीर्था । तीर्थे पायवणी
वोढविती माथां । सुरनर असुर वंदिती तत्त्वतां । ब्रह्म सायुज्यता
घर रिचे ॥३॥ संतचरणरज मस्तकीं पडे । देह संदेह समूळ उडे ।
उघडलीं मुक्तीचीं कवाडें । कोंदाटे पुढें परब्रह्म ॥४॥ दृढ धर-
लिया सत्संगति । अलभ्य लाभ आतुडे हातीं । चारी पुरुषार्थ
चारी मुक्ति । पायां लागती निजदास्य ॥५॥ जें कृपा करिती संत-
जन । जन विजन होय जनार्दन । एकाजनादर्नी शरण । ब्रह्म
परिपूर्ण तो लाहे ॥६॥

१७३५. गोलहाट जल्हाट कासया आटाआटी । थेतां संत भेटी
पुरे हेंचि ॥१॥ शुद्ध ते पीडन नागिणी दमन । संत दरुशन घडतां
जोडे ॥२॥ ओहं सोहं यातायाती कोहं जाण । टाकूनि संतचरण
धरा आधीं ३ एकाजनादर्नी मानावा विश्वास । होय देवदास आपोआप ४

१७३६. वाडगाचि सोस न करीं सायांस । भजे श्रीसंतांस
एकाभावे ॥१॥ जाणोनि नेणता कां होसी रे मूर्ख । सुखाचें निज-
सुख विटेवरी ॥२॥ एकाजनादर्नी धरूनि विश्वास । होई करि
दास संतचरणीं ॥३॥

१७३७. बकाचिये परी ध्यान नको धरूं । जीवेंभावे धरूं

संतचरण ॥१॥ मग ते तात्काळ करती पावन । ऐसे अनुभोदन आहे शास्त्री ॥२॥ ध्यानाचे ध्यान संतांचे चरण । कायावाचा मन दृढ ठेवी ॥३॥ वाच्य ते वाचक । संत ते व्यापक । एकाजनादर्नी देख अंतर्बाही ॥४॥

१७३८. तापलीया तापत्रये संतां शरण जावें । जीवेंभावें धरावे चरण त्यांचें ॥१॥ करुनि विनवणी वंदूं पायवणी । घालूं लोटांगणीं मस्तक हें ॥२॥ उपासनामार्ग सांगती ते खूण । देती मंत्र निर्वाण विठ्ठल हरी ॥३॥ एकाजनादर्नी संतांसी शरण । रात्र आणि दिन चितूं त्यांसी ॥४॥

१७३९. मनुष्यखेपे हित होय । शरण तू जाय श्रीसंतां ॥१॥ काय सहिमा कीर्ति जर्गी । नाही सामर्थ्य दुजिया अंगीं ॥२॥ एकाजनादर्नी संत । उदार पतित तारिती ॥३॥

१७४०. समष्टीसमान । म्हणों नये थोर सान । ऐसे उपदेशी ज्ञान । आपणाही गोष्टी ॥१॥ कायावाचा मनें भावें । संतांशीं शरण जावें । सांगती ते जीवेंभावें । अंतरींची गोष्टी ॥२॥ पूर्ण बुद्धीचाचो रांबो । पापपुण्या नाही ठावो । साधुसंतांसी भजावो । मुख्यही गोष्टी ॥३॥ ऐशिया संतांसी जाण । शरण एकाजनादर्न । घालीतसे लोटांगण । मुख्य ही गोष्टी ॥४॥

१७४१. वैष्णवा घरीं देव सुखावला । बाहोर नवजे दवडोनी घातिला ॥१॥ देव म्हणे माझे पुरतसे कोड । संगती गोड या वैष्णवाची ॥२॥ जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनी पाहें तंव घरा भीतरी ॥३॥ कीर्तनाची देवा आवडी मोठी । एकाजनादर्नी पडली मिठी ॥४॥

१७४२. सकळ तीर्थें उत्तम । घडती करितां नामस्मरण । देवाधि देव उत्तम । तोही धावे सामोरा ॥१॥ पाहाहो वैष्णवांचे घरीं । सकळ तीर्थें कामारी । रिद्धीसिद्धी मोक्ष चारी । द्वास्त्यक करिती सर्वदा ॥२॥ शरण एकाजनादर्नी । तीर्थांचा तो अधिष्ठानी । नामस्मरण अनुदिनी । तया तीर्थें वंदिती ॥३॥

१७४३. भुक्ति मुक्तीचें साकडें नाही विष्णुदासां । प्रपंचाची आशा सा तेथें कैची ॥१॥ कैकुळ कैलास अमरपदें तिन्हीं । तुच्छ-

वत् मनीं मानिताती ॥२॥ राज्य भोग संनती संपत्ति धन मान ।
विष्टे ते समान श्वानसूकर ॥३॥ मा ब्रह्मज्ञाना तेथे कोण पुसे तत्त्वतां ।
घर रिघोनी सायुज्यता येत असे ॥४॥ एकाजनार्दनीं नामाची प्रौढी ।
रिद्धिसिद्धी दडी घरीं देती ॥५॥

१७४४. चारंवार जन्म घेजं । परी पाहूं पंढरपूर ॥१॥ दुजें
मांगणें नाहीं देवा । कलं सेवा वैष्णवांची ॥२॥ न मागों भुक्ति आणि
मुक्ति । तीं फजिती कोण सोसी ॥३॥ एकाजनार्दनीं मागें । कीर्तन
रंगी रंगला वेगें ॥४॥

१७४५. भय नाहीं हरीच्या दासां । शुभ काळ सर्व दिशा ॥१॥
नाहीं तयां गोंवागुंती । न लगे पुराण व्युत्पत्ती ॥२॥ नाहीं शास्त्रांचें
कारण । वेदाभ्यासाचें नको मनन ॥३॥ एकाजनार्दनीं शरण ।
परंपरा हेचि पूर्ण ॥४॥

१७४६. कळिकाळाचें न चले बळ । ऐसे सबळ हरिदास ॥१॥
सेवेचें तों कवच अंगीं । धीर प्रसंगीं कामक्रोधा ॥२॥ रामनाम
हाचि धाण । शत्रु निर्वाण सांगाती ॥३॥ एकाजनार्दनीं यमाचे भार ।
देखतां समोर पळती ते ॥४॥

१७४७. दास होईन मी कामारी दासीचा । परि छंद सायासाचा
नाहीं मनीं ॥१॥ गाईन तुमचें नाम संतांचा सांगात । यापरती
मात दुजी नाहीं ॥२॥ निलंज्ज कीर्तनीं नाचेन मी देवा । एकाजना-
र्दनीं भावा पालट नको ॥३॥

१७४८. पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला ॥१॥ गुळा-
सवें गोडी जैसी । देवासंगें दाटी तैसी ॥२॥ झालें दोघां एकचित्त ।
म्हणोनी उभाचि तिष्ठत ३ एकाजनार्दनीं भाव । संतांपायीं ठेविला जीव ४

१७४९. जाईल तरी जावो प्राण । परी न सोडा चरण संतांचे
॥१॥ होणार तें हो कां सुखें । परी सुखें रामनाम न सोडा २ कर्म-
धर्म होतु कां हानी । परी प्रेमकीर्तनीं न सोडा ॥३॥ एकाजनार्दनीं
वर्म । सोपा धर्म सर्वासी ॥४॥

१७५०. परमार्थाचा हाचि भाव । वाचे देव स्मरावा ॥१॥
नाहीं दुजा छंद मनीं । संत चरणीं विश्वास ॥२॥ न धावे कोठें वायां
मन । संतचरणावांचुनी ॥३॥ एकाजनार्दनीं नेम । सर्वोत्तम हृदयीं वसे ४

१७५१. पायांवरी ठेवितं भाळ । कर्म सकळ सुफळ ॥१॥
 ऐसा छंद जया मनी । धन्य जननी तयाची ॥२॥ लोटांगण संता-
 पुडा । घाली उघडा होउनी ॥३॥ एकाजनार्दनी भेटी । जन्ममरणा
 होय तुटी ॥४॥

१७५२. जन्ममरण कोडे निवारी हा संग । भजे पांडुरंग
 आधीं आधीं ॥१॥ वायांची पसारा नासिलाची सारा । कांरे चुकसी
 पामरा भजनासी ॥२॥ एकविध भाव भक्ति करी भोळी । तेणे
 कुळीची मुळी हातीं लागे ॥३॥ एकाजनार्दनी संतांचा सेवक । तयाचा
 मग धाक ब्रह्मादिकां ॥४॥

१७५३. सहस्र मुखांचा वर्णितं भागला । तें सुख तुजला
 प्राप्त कैचें ॥१॥ संतांचे संगती सुख तें अपार । नाही पारावार
 सुखा भंग २ एकाजनार्दनी सुखानीच राशी । उभा हृषिकेशी विटेवरी ३

१७५४. संकल्प विकल्प नका वायां । धरा पायां विठोवाच्या
 ॥१॥ सर्व तीर्थां हेंचि मूळ । आणीक केवळ दुजे नाही ॥२॥ संत-
 समागमें उपाधी । तुटती आधिव्याधी घडतांचि ॥३॥ एकाजना-
 र्दनीं वर्म सोपें । हरती पापें कलियुगीं ॥४॥

१७५५. गव्हांची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्वानें तें
 होती ॥१॥ ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ॥२॥
 द्रव्य जोडतां आपुले हातीं । सकळ पदार्थ घरा येती ॥३॥ भावें
 करीं संत सेवा । एकाजनार्दनीं प्रिय देवा ॥४॥

१७५६. नरदेहींचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी पर-
 मार्थ ॥१॥ आणिक नाहीं पां साधन । मुखीं हरिहरि स्मरण ॥२॥
 सोडीं द्रव्य दारा आशा । संतसंगें दशा पावावी ॥३॥ जरी पोखलें
 शरीर । तरी तें केव्हांही जाणार ॥४॥ जनार्दनाचा एका ह्मणे ।
 संतांपायीं ठाव देणें ॥५॥

१७५७. हरिनाम स्मरतीं ह्मणोनी आचरसी दोष । श्रवण
 स्मरण भक्ति तेणें पडली वीस ॥१॥ हरिनामाचेनी बळें करसी
 अधर्म । देवाचेनी तुमचें शुद्ध नोहे कर्म ॥२॥ दुर्वासाचेनी कोपें
 अंबकूपीस शाप । देवाचे चक्रे त्यादिधले संताप ॥३॥ सत्यव्रतीं धर्म
 सदयज्ञ निष्ठ । असत्य वचनीं त्याचा झडला अंगुष्ठ ॥४॥

निष्पाप मांडव्य शुळीं वाइला । इतुकियास्तव यम दासीपुत्र
केला ॥५॥ एकाजनादनीं संतः सोइनें चाले । सद्गुरुवचनें सबाह्य
शुद्ध जाले ॥६॥

१७५८. सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णाचीं । सज्जन वृद्धें
मनोभावें आर्धीं वंदावीं ॥१॥ संतसंगें अंतरंगें नाम बोलावें ।
कीर्तनरंगीं देवा सन्निधः सुखें डोलावें ॥२॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी
इतरा न कराव्या । प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥ जेणें-
कफनी मूर्ति ठसावी अंतरां श्रीहरीची । ऐशीं कीर्तन मर्यादा आहे
संतांच्या घरची ॥४॥ अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी ।
एकाजनादनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥

१७५९. आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायांपाशीं
विठोबाच्या ॥१॥ वैष्णव गर्जती नामामृत सार । फुटतसे पांझर
कामक्रोधा ॥२॥ एकाजनादनीं धरुनी विश्वास । जाये पंढरीसी
होय संतांचा दास ॥३॥

१७६०. धन्य हरिहर भवभयहर । आठव सत्वर करीं मना ॥१॥
तयांच्या चितनीं हरतील दोष । निख होय वास वैकुंठासी ॥२॥
नारदादि संतां करावें नमन । धरावे चरण हृदयकमळीं ॥३॥ एका-
जनादनीं संतचरण ध्यातां । मुक्ति सायुज्यता हातां येते ॥४॥

१७६१. वेदोक्त पठन करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमीं
॥१॥ सोपेंतें साधन संतांसी क्षरण । तेणें लुके बंधन जडजीवां ॥२॥
अभ्यासाचा सोस वाउगाची द्वेष । न करीं सायास नाम जपें ॥३॥
एकाजनादनीं सायासाचे भरीं । नको पडूं फेरीं चौऱ्यांशींच्या ॥४॥

१७६२. नको दुजरी वासना । मिठी घालीं संतचरणा । पंढ-
रीचा राणा । आपोआप हृदयीं ॥१॥ हाचि धरीरे विश्वास । सांडीं
वाउगा हव्यास । नको आशा तृष्णा पाश । परतें टाकीं सकळ २ भगवं-
द्भक्तीचें लक्षण । सर्वाभूतीं समसमान । पहातां दोष आणि गुण ।
वाउगा शीण मनां होय ॥३॥ सर्वाभूतीं देव आहे । सर्व भरुनी उ-
रळा पाहे । रिता नाहीं कोठें ठाय । देवाविण सर्वथा ॥४॥ हा-
प्रोनी नको भेदभाव । एक वचनीं एक ठाव । एकाजनादनीं स्वय-
मेवां देव उभा पंढरी ॥५॥

१७६३. एकोनी संत कीर्ति । मना जालीसे विश्रांती । नाही पुन-
रावृत्ती । जन्माची तया ॥१॥ धन्य धन्य संतजन । मज केलें वो
पावन । विश्रांतीचें स्थान । हृदयीं माझ्या ठसविलें ॥२॥ बहु जा-
चलों संसारें । बहु जन्म केले फेरें । ते चुकविले सारे । आजी कृपा
करुनी ॥३॥ शरण एकाजनादेन । माझे हरिलें मीपण । तुझी कृपा
करुन । अभय वर दिधला ॥४॥

१७६४. पंढरीची वारी धन्य ज्याचे घरीं । तोचि अधिकारी
धन्य जर्गां ॥१॥ आपण तरुनी तारितसे लोकां । भुक्ति मुक्ति देखा
तिष्ठताती ॥२॥ धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एकाजना-
देनीं मात धन्य त्याची ॥३॥

१७६५. धन्य पंढरीची वारी । सदा वसे ज्याघरीं ॥१॥ तोचि
देवाचा आवडता । कळिकाळा मारी लाथा ॥२॥ आलिया आघात ।
निवारी स्वयें दीनानाथ ॥३॥ कळिकाळाची बाधा । नोहे तयासी
आपदा ॥४॥ लक्ष्मी घरीं वसे । देव तेथें फिरतसे ॥५॥ ऐशी
भाविकाची आवडी । एकाजनादेनीं घाली उडी ॥६॥

१७६६. भाळे भोळे वारकरी । हरीनाम गजरीं नाचती ॥१॥
त्यांचा संग देई देवा । नको हेवा दुजा काहीं ॥२॥ त्यांचे चरणीं
राहो मन । आणिक साधन दुजें नको ॥३॥ ह्मणती हरी करती
वारी । याहुनी थोरी कोण आहे ॥४॥ तयांजवळी मज ठेवा ।
एकाजनादेनीं जीवा माक्षिया ॥५॥

१७६७. आघडी जाती पंढरीसी । अहर्निशीं ते वारकरी ॥१॥
तयांचे पायीं माझे भाळ । सर्वकाळ असो देवा ॥२॥ हातीं टाळ
मुखीं नाम । नेणती सकाम दुसरें ॥३॥ एकविध तयांचें मन ।
शरण एकाजनादेन ॥४॥

१७६८. पायांवरी ठेविली भाळ । ते प्रेमळ वारकरी ॥१॥
जन्मोजन्मीं त्यांचा संग । या अभंग सर्वदा ॥२॥ सर्वकाळ विडळ
वाचे । दुजें साचें नाठविली ॥३॥ एकाजनादेनीं त्यांचा संग ।
घडावा सर्वांगीं मजसी ॥४॥

१७६९. आपाडी पर्वकाळ । निघताती संतमेळ । करती गदा-

रोळ । विठ्ठलकीर्तनी ॥१॥ धन्य धन्य त्यांचें कुळ । पावम ते सकळ । येवोनी उतावीळ । विठ्ठला भेटती ॥२॥ करती चंद्रभागे स्नान । पुंडलीकाचें अभिवंदन । तीर्थ प्रदक्षणा दृशन । विठ्ठलाचें ॥३॥ एकादशी करती व्रत । नेमें जागरण करीत । आनंदैभरित नाचत । विठ्ठलासमोर ॥४॥ ऐसे भाळे भोळे सकळ । विठ्ठलाचे लडिवाळ । एकाजनार्दनी कृपाळ । विठ्ठळ माझा ॥५॥

१७७०. धर्म अर्थ काम । जिहीं अपिला संपूर्ण ॥१॥ तेचि जाती या वाटा । पंढरी चोहटा नाचती ॥२॥ धाणिकांसी नोहे प्राप्ती । संत गाती तो स्वादु ॥३॥ शीण धादि अवसांनी । पंढरपूर न देखात नयनी ४ उभा विटे समचरणी । एका शरण जनार्दनी ५

१७७१. नको तुझे आम्हां कांहीं । वास पंढरीचा देई ॥१॥ दुजें कांहीं नको आम्हां । द्यावा चरणांचा महिमा ॥२॥ संतांची संगत । दुजा नाही कांहीं हेत ॥३॥ काकुलती येतो हरी । एकाजनार्दनी निर्धारी ॥४॥

१७७२. मज कोणी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥ मान देखोनियां दृष्टि । पळे देह उपेक्षा पोटीं ॥२॥ मी एक लौकिकीं आहे । ऐसे कवणा ठावें नोहे ॥३॥ सांडावया अहं ममता । मान न पाहे सर्वथा ॥४॥ ज्याचे पोटीं दृढ अभिमान । तो सदा इच्छी सन्मान ॥५॥ सन्मान घ्यावया सर्वथा । ज्ञातेपण निरवी वृथा ॥६॥ ऐसा निरापेक्ष सज्जानी । एका शरण जनार्दनी ॥७॥

१७७३. धर्माची वाट मोडे । अधर्माचीं शीग चढे । तें आह्वां येणें घडे । संसारस्थिती ॥१॥ आह्वां कां संसारा येणें । हरिभक्ति नामस्मरणें । जबजीव उद्धरणें । नामस्मरणें कवनी ॥२॥ सर्व कर्म ब्रह्मस्थिती । प्रतिपादाव्या वेदोक्ती । हेंची एक निश्चिती । करणें आह्वा ॥३॥ नानामतें पाषांड । कर्मठता अति बंड । तयाचें ठेंवणें तोंड । हरिभजनें ॥४॥ विश्वरूप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी । भिन्न भेदाची गोष्टी । बोळू नये ॥५॥ एकाजनार्दनी । धरिती भेद मनी । दुःहावले येशुनी । निदक जाण ॥६॥

१७७४. देहाच्या आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग

॥१॥ सडोनी उपाधी करावें भजन । तेणें जनार्दन कृपा करी ॥२॥
 एकाजनादेनीं निराशी तो धन्य । तयाचे चरण वंदूं आम्ही ॥३॥
 १७७५. जडजीवासी उद्धार । करावयासी निर्धार ॥१॥ पापी
 दोषी जैसे तैसे । लाविले कांसे आपुलिया ॥२॥ जया जें जें गोड
 लागे । तें तें अंगें देताती ॥३॥ एकाजनादेनीं शरण । शरणा-
 गता नाहीं न्यून ॥४॥

श्रीसद्गुरुमहिमा.

१७७६. अकारस्वरूपा सद्गुरु समर्था । अनाथाच्या नाथा तुज
 नमो ॥१॥ नमो मायबापा गुरु कृपाघता । तोडीं या बंधना माया
 मीहा ॥२॥ मोहोजाळ माझें कोण निरशील । तुजविण दयाळा
 सद्गुरुराया ॥३॥ सद्गुरुराय माझा आनंदसागर । त्रैलोक्या आधार
 गुरुराव ॥४॥ गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढें उदास
 चंद्र रवी ॥५॥ रवि शाशि अग्नि नेणती ज्या रूपा । स्वप्रकाररूपा
 नीणे वेद ॥६॥ वेदां पडलें मौन शालें वेडावलीं । वाचा हे निमाली
 ते श्रीगुरु ॥७॥ श्रीगुरु जयासी पाहे कृपादृष्टी । तयासी हे सृष्टी
 प्यांडुरंग ॥८॥ पांडुरंग माझा दीनां मायबाप । नासी सर्व पाप भाव
 बुज्या ॥९॥ बुजेपणा ठाव नाहीं जया रूपी । तेथें आपेंआपीं मन
 रंगे ॥१०॥ रंगे चित्त माझें सद्गुरुचरणीं । स्वरूप निर्वाणीं होच
 गति ॥११॥ गति अधोगति दोनी या नासती । सद्गुरूची मूर्ति
 ध्यातां मनीं ॥१२॥ मनीं वसे ज्याच्या सद्गुरु दयाळ । तयासी
 सकळ सिद्धी हातीं ॥१३॥ हातीं मोक्ष परी नावडत्या ठायीं ।
 सद्गुरूच्या पायीं बुद्धी राहे ॥१४॥ राहे गुरुगृहीं सदा सर्वकाळ ।
 परब्रह्म केंवळ होय जागा ॥१५॥ जागा शिष्य चित्त सद्गुरु वसती ।
 केली असे स्थिति यम दर्मी ॥१६॥ यमादिकीं चित्त
 जयाचें निर्मळ । तेथें तो गोपाळ वसे प्रभु ॥१७॥ प्रभुराज माझा
 स्वामी गुरुराव । देतो मज भाव शुद्ध भूमी ॥१८॥ भूमि शुद्ध
 करी ज्ञान बीज पेरी । अद्वैत हें धरीं मी तूं नेणें ॥१९॥ नेणें मी तूं
 काहीं द्वैताद्वैत भाव । एक स्वयमेव आत्मा इति ॥२०॥ इतिकर्त-

व्यता हीच दासालागीं । माया गुणसंगी नाश तिचा ॥२१॥ तिचा
 नाश करणें हाचि येऊ शोध । करिती सहूह उपकार ॥२२॥ उपकारा
 त्यांच्या नोहे उतराई । ठेवीं जीव पार्थी - थोडा पाहा ॥२३॥ पहा
 गुरारयें ब्रह्म दाखविलें । अखंड स्मरविलें मज नाम ॥२४॥ नाम
 निरामय अज अविनाशी । प्रिय तें मानसीं सदा मज ॥२५॥ मज-
 लागीं माझी सहूह माउली । करी कृपा साउली वर्णू काय ॥२६॥
 काय वर्णू माझ्या सदगुरु दयाळा । बहुत कळवळा दासा यया
 ॥२७॥ यया दासा मनीं सदगुरूचें ध्यान । झालासे तल्लीन गुरुपार्यीं
 ॥२८॥ एकाजनार्दनीं गुरु परब्रह्म । तथाचें पै नाम सदा सुखीं २९

१७७७. नमो सदगुरुराया दीनाच्या वत्सला । पाववें दासाला
 ब्रीद तुजें ॥१॥ ब्रीद तुजें जर्गी पतीत पावन । भक्तांसी रक्षणें
 सर्वकाळीं ॥२॥ सर्वकाळीं भक्त आठविती तुज । ब्रीदाची ते लाज
 धरणें लागे ॥३॥ धरणें लागे तुज भक्तांचा अभिमान । आश्रय त्या
 कोण तुझाविणें ॥४॥ तुझाविणें त्यासी नाही कोणी सखा । संसार
 पारिखा वाटे त्यांसी ॥५॥ वाटे त्यांसी माझा आधार सदगुरु । इच्छा
 मी कां करूं आणिकांची ॥६॥ आणिकांची इच्छा कासया करावी ।
 प्रपंचीं ते गोंबी जेणें होय ॥७॥ जेणें होय प्राण्या जन्ममरण दुःख ।
 तथा आत्मसुख भेट नाही ॥८॥ भेट नाही जया आत्मा परमात्म्याची ।
 ह्यानी नरदेहाची केली तेणें ॥९॥ केलीं तेणें जरी जप तपें
 फार । नाही त्या आधार गुरुविना ॥१०॥ गुरुविना प्राण्या नव्हेचि
 सद्गती । ऐसें वेदश्रुती बोलताती ॥११॥ बोलताती सिद्ध साधु महा-
 नुभाव । गुरुविण वाच सत्कर्म ती ॥१२॥ सत्कर्म तीं वारा चित्त शुद्ध
 करा । तेणें पाय धरा सदगुरूचे ॥१३॥ सदगुरूचे पाय जयासी लाधले ।
 तेणें निरासिलें प्रपंचासी ॥१४॥ प्रपंचासी वाध केला गुरुदासें । चरणीं
 विश्वास ठेवोनियां ॥१५॥ ठेवोनियां जीव सदगुरूचें पायीं । प्रपंच-
 व्यवसायी वागतसे ॥१६॥ वागतसे जनीं परि तो विजनीं । भेदभाव
 मनीं नाही जया ॥१७॥ नाही जया चित्तीं आणिक वासना । सद-
 गुरु वचना विश्वासला ॥१८॥ विश्वासला मनें सदगुरुचरणीं । प्रेम
 अभ्यस्थानीं नाही ज्याचें ॥१९॥ नाही ज्यांचें तनमन आणि धन ।

गुरुसी अर्पण केलें असे ॥२०॥ केलें असे जेणें निष्काम तें कर्म ।
चित्त शुद्धी बर्म हातां आलें ॥२१॥ हातां आलें जया चित्ताचें तें स्वैर्य ।
सद्गुरु आचार्य भेटले त्या ॥२२॥ भेटले त्या मायबाप गुरु-
राव । दयासिंधु नांव असे ज्यांसी ॥२३॥ असे ज्यांसी सर्व
श्रुती अध्ययन । ब्रह्मपरायण अहर्निशीं ॥२४॥ अहर्निशीं
चित्त ब्रह्मांचि रंगलें । विषय उरले नाहीं जया ॥२५॥
नाहीं जया कामक्रोधाची भावना । आणिक वासना नानापरी ॥२६॥
नानापरी जग जरी देखियेलें । ब्रह्म हें भरलें ओतप्रोत ॥२७॥
ओतप्रोत आत्मा स्वरूप जयासी । तयासी द्वंद्वासी भेटी कैसी ॥२८॥
भेटी कैसी तया सुखदुःख द्वंद्व । लोभमोह आपदा नाहीं त्यासी
॥२९॥ नाहीं त्यासी मनीं द्वैताद्वैत नांव । आत्मस्थिति भाव सर्व
जर्गी ॥३०॥ सर्व जर्गी दिसे ब्रम्हरूप ज्यासी । उपमा तयासी
काय देऊं ॥३१॥ काय देऊं जर्गी नसे त्या समान । स्वयंप्रकाश-
मान सद्गुरुराजा ॥३२॥ सद्गुरुराजानें केली मज कृपा । ब्रह्मानंद
सोपा केला मज ॥३३॥ केला मजपर उपकार गुरुनें । तयासी
उत्तीर्ण काय होऊं ॥३४॥ काय होऊं उतराई गुरुराया । मस्तक हा
पायां सदा असो ॥३५॥ सदा असो माझे अंतरां वसती । अखंड
प्रेम प्रीती गुरुरूपी ॥३६॥ गुरुरूपी मज आत्यंतिक सुख । अव-
लोक्री मुखे सर्वकाळ ॥३७॥ सर्वकाळ मुखीं सद्गुरुचें नाम ।
आणिक तें काम नाहीं मज ॥३८॥ नाहीं मज प्रिय सद्गुरुवांचुनी ।
दृढ निश्चय मनीं केला असे ॥३९॥ केला असे प्राण सखा सद्गुरु-
राजा । मन त्याची पूजा सदा करी ॥४०॥ सदा करीं मन सद्गुरु
अर्चन । तेणें समाधान होय त्यासी ॥४१॥ होय त्यासी सुख मुखें
वर्णवेना । पदविध प्रमाणा लाग नाहीं ॥४२॥ लाग नाहीं जेथें अग्नि
चंद्र सूर्या । कारण त्या कार्यानाश जेथें ॥४३॥ नाश जेथें असे सकळ
ब्रम्हांडा । त्या सुखा अखंडा काय वानूं ॥४४॥ काय वानूं जेथें श्रुति
मौनांवल्या । प्रमात्या पावल्या लयो जेथें ४५ लय जेथें असे सकळ
कल्पनांचां । तेथें इंद्रियांचा काय पाड ॥४६॥ काय पाड असे
अंतर इंद्रियां । चारी देह वायां झाले जेथें ॥४७॥ झाले जेथें लीन

मन इंद्रिय प्रमाण । त्या सुखा वर्णन कैसें होय ॥४८॥ कैसें होय
 वक्ता वाच्य आणि वचन । त्रिपुत्री हे क्षीण जया ठाई ॥४९॥ जया
 ठाई वसती तेहतीस कोटी देव । तें सुख वैभव काय सांगूं ॥५०॥
 काय सांगूं मजः मुखें वर्णवेना । तेणें मीतूपणा मावळला ॥५१॥
 भावळला आतां जगदांधकार । समूळ संसार पाहणला ॥५२॥ पाह-
 णला मज सकळ द्वैतभाव । दिसे भावाभाव ब्रह्मरूप ॥५३॥ ब्रह्मरूप
 जग व्यष्टि हें समष्टी । भासे कृपादृष्टीं सद्गुरूच्या ॥५४॥ सद्गुरूच्या
 कृपें हरपे जीव शिव । ब्रह्म एकमेव अद्वितीय ॥५५॥ अद्वितीय ब्रह्म
 प्रत्यक्ष हें दिसे । दृष्टि समरसें तदाकार ॥५६॥ तदाकार झाला स-
 कळ हा देह । राहे तो संदेह कैशापरी ॥५७॥ कैशापरी राहे द्वैतान्त्री
 भावना । विपरित असंभावना निवर्तल्या ॥५८॥ निवर्तल्या जेथें
 शास्त्रांचीया सती । मनादिक पंक्ति मावळली ५९ मावळली मज द्वैता-
 द्वैतकल्पति । सुखें सहज स्थिती भोगितसों ॥६०॥ भोगितसों आम्ही
 सुखें परमानंद । कोटी हे आनंद वसती जेथें ॥६१॥ वसती जेथें
 सिद्ध महानुभाव संत । असे तें अनंत ब्रह्मसुख ॥६२॥ ब्रह्मसुख
 झालें सहज जयासी । तयाच्या भाग्यासी पार नाही ॥६३॥ पार
 नाही तया सुखा प्राप्त झाला । सदेह तो झाला विदानंद ॥६४॥
 विदानंद नित्य अज निरामय । निर्विकार रावाह्य एकरूप ६५ एकरूप
 ब्रह्म उपाधि रहित । तेथें तो वसत भाग्यवंत ६६ भाग्यवंत ऐसा असे
 गुरुदास । देहासी उदास सर्वकाळ ६७ सर्वकाळीं करी सत्किया भजन ।
 आणिक उपासन सद्गुरूचें ॥६८॥ सद्गुरूचें पादतीर्थ सदा सेवी ।
 प्रपंचीत्या गोंवी कैशी होय ॥६९॥ कैशी होय गुरुभक्ती अधो-
 गती । लागला सत्पथीं गुरुकृपें ७० गुरुकृपें ज्यासी सत्पथ पावला ।
 जीव सुखावला ब्रह्मसुखें ॥७१॥ ब्रह्मसुखें झालों मी सदा संपन्न ।
 ब्रह्म परिपूर्ण अनुभविलें ॥७२॥ अनुभविलें ब्रह्म अंतर सबाह्य ।
 जग ब्रह्ममय झालें दिसे ॥७३॥ झालें दिसे ब्रह्म चतुर्दश लोक ।
 शुद्धाशुद्ध विवेक नाही जेथें ॥७४॥ नाही जेथें द्वैताद्वैत ते उपाधी ।
 ते सुखी समाधि दासां झाली ॥७५॥ दासां झाली निव्रा शून्य सा-
 क्तनियां । वृत्ती पावल्या ब्रह्मसुखा ॥७६॥ ब्रह्मसुखा पावे ज्याचें

अंतःकरणः । सर्वकाळीं जाण ब्रम्हरूप ॥७७॥ ब्रम्हरूप झालें जयाचें
 तें अंग । तया नित्यसंग सज्जनाचा ॥७८॥ सज्जनाचा संग ज-
 यासी पै होय । तथा उणें काय निजसुखा ॥७९॥ निजसुखा प्राप्त
 झाला संतसंगें । तथाचीं सर्वांगें ब्रम्ह झालीं ॥८०॥ ब्रह्म झालें
 त्याचें कायावाचा मन । साध्यः आणि साधनः सर्व ब्रह्म ॥८१॥
 सर्व ब्रह्मावीण नाही ज्यासी अनुभव । ऐसा त्याचा भाव एकविध
 ॥८२॥ एकविध भाव जयाचिया मनीं । त्यासी चक्रपाणी अंकिलासे
 ॥८३॥ अंकिलासे देव तथा सद्गुरुकृपें । अहंकार पापें सोडियेलें
 ॥८४॥ सोडियेलें त्यासी कामादि षड्विकारीं । तसती त्या अंतरीं
 देवें केली ॥८५॥ देवें केलीं त्यांसी आपुलीं अंकीत । तोचि त्यांचें हित
 सत्य जाणें ॥८६॥ सत्य जाणें एक सद्गुरु दयाळ । चरण कमळ
 त्याचें ध्यावें ॥८७॥ त्याचे ध्यावे चरण सदा सर्वकाळ । प्रपंच सकळ
 सांडूनियां ॥८८॥ सांडूनियां ह्यणजे मिथ्या हा पहावा । सद्गुरु क-
 रावा पाठीराखा ॥८९॥ पाठीराखा होय सद्गुरु ज्यासी । कळि-
 काळ त्यासी वाधतीना ॥९०॥ वाधतीना त्यासी मुक्ती रिद्धिसिद्धी ।
 ज्याची सदा बुद्धि सद्गुरुपार्यी ॥९१॥ सद्गुरुपार्यी ज्याचें चित्त
 स्थिर झालें । तथासी जोडलें मोक्षपद ॥९२॥ मोक्षपद त्याची
 इच्छा ते करीत । भक्तांचे मनांत गुरुपद ॥९३॥ गुरुपद योगें मुक्ति
 तुच्छ त्यासी । त्याचिया मानसीं गुरु वसे ॥९४॥ गुरु वसे मनीं सदा
 सर्वकाळ । तुटली हळहळ प्रपंचाची ॥९५॥ प्रपंचाची चिंता गुरु-
 दासा नये । योगक्षेम असे गुरु हातीं ॥९६॥ गुरु हातीं असे सर्व
 त्याचें काम । दासासुखीं नाम गुरुगुरु ॥९७॥ गुरुगुरु जप अज्ञान
 नाशक । भवसिंधु तारक गुरुनाम ॥९८॥ गुरुनामासम आणिक
 नाही मंत्र । सांगताती झालें महानुभाव ॥९९॥ एकाजनावदन गुरु-
 पदीं मस्तक । ठेवुनी सम्यक ब्रह्म झाला ॥१००॥

१७७८. श्रीपांडुरंग सद्गुरु हे स्वामी । तथा पादपद्मीं जमन
 माळें ॥१॥ गजाननमूर्ति सद्गुरुसमर्थ । देई मज स्वार्थ निजपदीं २
 नेत मजलागीं गुरु निजधामीं । वसे अंतर्गामीं सर्वकाळीं ॥३॥
 श्यामसुंदरमूर्ति सद्गुरु दयाळ । भक्तप्रतिपाळ गुरुराव ॥४॥ यम-

नियम मजः करविती सदुह । सर्वस्वें आधाह मज त्यांचा ॥५॥ नर-
 नारायण रूप हा सदुह । उतरी भवपाह क्षणमात्रें ॥६॥ मस्तक
 त्याच्या पायीं हा ठेवावा । नित्य तो पहावा हृदयामाजी ॥७॥
 ॐकार प्रणव सदुहस्वरूप । मिळे आपेंआप अंतर्गामीं ॥८॥ नका
 विसरूं त्या सदुहदयाळा । दासांचा कळवळा तयालागीं ॥९॥ मस्त
 होऊं नका तारुण्याच्या भरें । करावी या करें सदुहसेवा ॥१०॥
 सिद्धिरिद्धी तुम्ही मनीं त्या न आणा । भजावा तो राणा सदुहराव
 ॥११॥ धंदा नका करूं आणिक तयाविण । तन्नाम श्रवण दृढ करा
 ॥१२॥ अवन होतसे सदगुरूच्या कृपें । निरसती पापें सकळही
 ॥१३॥ आशा हे त्यागावी पासूनियां मना । सदगुरु चरणा तेव्हां
 भेटी ॥१४॥ इहलोकीं सुख सदगुरु देणार । मना सर्व भार तेथें
 ठेवीं ॥१५॥ ईशान स्वरूपीं सदगुरु प्रत्यक्ष । देत ज्ञान अक्ष दासा-
 लागीं ॥१६॥ उपकार त्याचे अनंत अपार । भवसिंधु पार त्यांचे-
 योगें ॥१७॥ उदास जो झाला देहाचिये ठायीं । तयालागीं पायीं
 ठाव देई ॥१८॥ ऋषिसिद्धमुनी ज्या लागीं भजती । वसे आत्म-
 स्थिति सर्वकाळ ॥१९॥ ऋण हें फेडावें जन्ममरणाचें । साधन हें
 सात्रें नाम धरा ॥२०॥ लुब्ध होऊं नका विषयाच्या स्वादा । पावाल
 आपदा नानापरी ॥२१॥ छसलुसित कोंवळीं बिल्वतुळसीपत्रें । वहावीं
 पवित्रें चरणावरी ॥२२॥ एक दोन तीन चार पांच सहा । सांडू-
 नियां रहा गुरुपायीं ॥२३॥ ऐहिक हें सुख तुच्छ नाशिवंत ।
 सेवावा अनंत सदगुरुराव ॥२४॥ ओवी नाममाळा वृत्ति तंतू-
 माजी । इंद्रियसमाजीं गुरु वसे ॥२५॥ औदार्य गुरुचें अनिवार
 ज्ञानीं । मना पायालागीं दृढ धरी ॥२६॥ अंकीं मजलागीं गुरु
 बैसविती । उपदेश देती ब्रह्मज्ञान ॥२७॥ अहा काय सांगूं सद-
 गुरुची कीर्ति । परब्रह्म मूर्ति गुरुराव ॥२८॥ कल्पना त्यागावी
 तेव्हां ब्रह्मप्राप्ति । चुके यातायाती । आपेंआप ॥२९॥ खटपट क-
 रिती प्रपन्नाचेविशीं । भजे त्या गुरुची तैशापरी ॥३०॥ गर्व अभि-
 मान मनीं नको धरूं । तुजसीं आधाह सदगुरुराज ॥३१॥ घटिका
 दीस मास अयन संवत्सर । गुरु विश्वभर भजें बापा ॥३२॥

ॐकार स्वरूप गुरु महाराज । मूर्ति हे सहज हृदयी लक्ष्मी ॥३३॥
 चमत्कार माझ्या सद्गुरुरायाचा । दासा स्वानंदाचा लाभ होय ३४
 छत्तीस तत्त्वांचें शरीर हें साचें । कांहीं अनुभवाचें पाव लक्ष ॥३५॥
 ज्वनिका माया समूळ नुरवी । प्रेम पुरवी सद्गुरुपार्यी ॥३६॥
 झरा हा सुखाचा सद्गुरूच्या पायी । मना तूं राहीं अक्षयी तेंथें ॥३७॥
 ॐकार वर्णात्मक सद्गुरु पांडुरंग । अक्षय अभंग सर्व साक्षी ॥३८॥
 टण्टकार करा विरागाच्या योगें । सद्गुरूच्या संगें ब्रह्मप्राप्ती ॥३९॥
 ठकूं नका तुझी माया विद्यायोगें । चरणीं करा जागें वृत्तीसी त्या ॥४०॥
 डमरु त्रिशूल सद्गुरूच्या हातीं । दासांसी रक्षिती सर्वकाळ ॥४१॥
 ढवळूं तूं नको विषयाच्या ठायीं । वृत्ति स्थिर पायीं सदा करीं ॥४२॥
 णकार तिरेघाटीं भेदावला नसे । सद्गुरु हा असे ऐक्यें तैसा ॥४३॥
 तदाकार मन करा सद्गुरुहरीं । सच्चित्स्वरूपीं तुझी व्हाल ॥४४॥
 थरथर कोपा सद्गुरु समीप । ब्रह्मीं आपेंआप प्राप्त व्हाल ॥४५॥
 दया शांति क्षमा सद्गुरुसी मागा । सद्गुरूच्या वागा आज्ञेऐसे ॥४६॥
 धरा भाव तुझी सद्गुरूच्यापायीं । परब्रह्म ठायीं गति जेणें ॥४७॥
 नमस्कार करा तुझी सद्गुरुसी । तेणें निजपदासी प्राप्त व्हाल ॥४८॥
 पहावें नयनीं सद्गुरुरायाला । तेणें आनंदाला अनुभवावें ४९
 फजिती ही तुझी नका कलं आतां । वेगीं सद्गुरुनाथा शरण जा ॥५०॥
 बरवें जनहो तुम्हांसी सांगतों । तुम्ही चित्तीं ध्यातो सद्गुरुरावो ॥५१॥
 भरावा मानसीं सद्गुरु दयाळ । पद हें पांवाल परब्रह्म ॥५२॥
 मरणें जन्मणें सत्वर निवारा । वृत्ति हे आवरा विषयांतुनी ॥५३॥
 यमाच्या हातींचें सोडविलं तुम्हां । भजा आत्मारामा गुरुराया ॥५४॥
 रमवा हें चित्त सद्गुरूच्या ध्यानीं । पहा जनीं वनीं सद्गुरुराव ॥५५॥
 लगाम हा देणें अश्वासी ज्या परी । वृत्ति स्थिर करीं गुरुध्यान ॥५६॥
 वमनवत हे विषय त्यागावें । ब्रह्म अनुभवावें गुरुकृपें ॥५७॥
 शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा । सातवी अपेक्षा सद्गुरुपार्यी ॥५८॥
 षकार स्वरूप सद्गुरु नारायण । गुण हे श्रवण त्याचे करा ॥५९॥
 समाधी साधनीं वृत्ति स्थिर करा । दृढ चरण धरा सद्गुरूचे ॥६०॥
 हवाक्षर स्थान एकांत प-

हावें । ध्यान तें धरावें सद्गुरूचें ॥६१॥ लववात्री घृति सद्गुरुचरणीं
ते पायापासुनी सोडूं नये ॥६२॥ क्षमा शस्त्रः हातीं गुरुकृपें धरा ।
कामक्रोध करा शांत जना ॥६३॥ ज्ञप्ति हे आकळे सद्गुरुप्रसादे ।
वर्ताल स्वानंदें सर्वकाळ ॥६४॥ एकजानार्दनीं गुरुपदीं लीन । ब्रह्म
परिपूर्ण अनुभविलें ॥६५॥

१७७९. दत्तराया करुणप्रथम नमन । द्वितीय चरणां सद्गुरूच्या
॥१॥ सद्गुरूच्या चरणां करावा प्रणाम । सुखीं नित्य नाम सदा जप
॥२॥ नित्य जपा वाचे गुरुराज स्वामी । तेंणें सुखधामी प्राप्त
व्हाल ॥३॥ प्राप्त व्हाल तुम्ही आत्यंतिक सुखा । जेथें जन्म दुःखा
पार नाही ॥४॥ पार नाही वेदां शास्त्रें मौनावलीं । पुराणें तीं झालीं
मौनरूप ॥५॥ मौनरूप शेष ब्रह्मा आणि इंद्र । सूर्य आणि चंद्रा
अंत नाही ॥६॥ अंत नाही त्याचा अनंत स्वरूप । अनिर्वाच्य रूप
सद्गुरूचें ॥७॥ सद्गुरूचें रूप तें स्वयंप्रकाश । दृश्यीं जो प्रकाश सद्गु-
रूचा ॥८॥ सद्गुरूचा प्रेमा माक्षिया अंतरीं । अनुभव साक्षात्कारी
झाला असे ॥९॥ झाला असे अनुभव अपरोक्ष । शास्त्रीं जे विषक्षा
केली असे ॥१०॥ केली असे स्तुति संत महानुभावी । सद्गुरु
वदवी मजलागीं ॥११॥ मजलागीं त्यांनीं दिली असे वाचा । उप-
कार त्याचा काय वानूं १२ काय वानूं माझ्या सद्गुरुदयाळा । बहुत
कळवळा ज्यासी माझा १३ ज्यासी माझा प्राण अर्पण मीं केला ।
देह हा विकिला सर्वस्वें मीं ॥१४॥ सर्वस्वें मी वसें सद्गुरूचे
पायीं । अन्य प्रिय नाही मजलागीं ॥१५॥ मजलागीं दया केली
गुरुरायें । हृदयीं ते पांय धरियले ॥१६॥ धरियेलीं जीवीं पाउलें
कौबळीं । कंठीं एकावळी नाममाळा ॥१७॥ नाममाळा कंठीं
शोभें ही साजिरी । हृदयीं गोजिरी गुहमूर्ति ॥१८॥ गुरु-
मूर्ति वसे ज्याचे हृदयकमळीं । त्या चंद्रमौळी मागें पुढें ॥१९॥
मागें पुढें उभा राहे तो रक्षित । कांहींच आघात येवों नेदी ॥२०॥
येवों नेदी कदा कल्पनेची बाधा । आणिक आपदा शिष्यालागीं
॥२१॥ शिष्यालागीं गुरू करिताती बोध । स्वरूप स्वानंद देती
त्या ॥२२॥ देती तया गुरु अनुपम सुख । स्वानंद कौतुक त्यासी

लाभे ॥२३॥ त्यासी लाभे आत्मा सर्व अंतर्दामी । चिन्मयसुख
 धामी पड्डे तो ॥२४॥ पड्डे तो न ये कदाकाळी वेहा । तोचि
 निःसंदेहा पावलासे ॥२५॥ पावलासे ब्रह्म अखंड परात्पर । सारा-
 सार विचार करोनियां ॥२६॥ करोनियां जेणें नित्य स्नानसंध्या ।
 दोषाची ते बाधा वारियेली ॥२७॥ वारियेली जेणें चित्त विक्षेपता ।
 करोनि उपास्यता सगुणमूर्ति ॥२८॥ सगुणमूर्तिंसी न ह्यणावें मायीक ।
 शास्त्र आत्यंतिक सांगतसे ॥२९॥ सांगतसे शास्त्र देवध्यान करा ।
 विक्षेप तो वारा चित्ताचा पै ॥३०॥ चित्ताचा गेलिया विक्षेप सकळ ।
 आवरण केवळ राहिलेसे ॥३१॥ राहिलेसे ज्या स्वरूपावरण । त्याचें
 निवारण ज्ञानें होय ॥३२॥ ज्ञानें होय परी ज्ञानप्राप्तिलार्गी । सा-
 धनें तीं अंगीं विवेकादी ॥३३॥ विवेकवैराग्य शमादी ते षट्क ।
 चौथी ते देख मुमुक्षुता ॥३४॥ मुमुक्षु ते पुढें श्रवण मनन । निज तें
 ध्यासन पाहिजे कीं ॥३५॥ पाहिजे कीं तत्त्वपदार्थ शोधन । साधनें
 हीं जाण अंतरंग ॥३६॥ अंतरंग साधनें करावीं परमार्थी । त्या-
 गावीं सर्वथा बहिरंग ॥३७॥ बहिरंग साधनें होय स्वर्गप्राप्ति । नि-
 ष्कार्मां होती चित्तशुद्धी ॥३८॥ चित्तशुद्धि झाल्या अंतरंगा अधिकार ।
 विवेक निर्धार सांगतसो ॥३९॥ सांगतसो आतां विवेकाचें तथ्य ।
 ब्रह्म हेंचि सत्य जगन्मिथ्या ॥४०॥ मिथ्या माया कार्य जगत
 प्रकार । ब्रह्म हेंचि सार विवेक हा ॥४१॥ विवेक हा स्मरा अनुभव
 करा । वैराग्य अवधारा एकचित्तें ॥४२॥ एकचित्तें करा वैराग्य
 श्रवण । तेणें समाधान स्वरूपीं होय ॥४३॥ स्वरूपीं होय
 स्थिती वैराग्याच्या योगें । अन्ना विषसंगें सेवूं नये ॥४४॥ सेवूं
 नये विषय वमनाचे परी । विट तो अंतरीं सदा असो ॥४५॥
 सदा असो प्रीति परमार्थीलार्गी । विषयीं विरागी याचें नांव ॥४६॥
 याचें नांव शम मनाचा निग्रहो । विषयीं आग्रहो चित्ता नाहीं ४७
 चित्ता नाहीं कधीं विषयाची स्फूर्ति । अंतर हे वृत्ति झाली असे
 ॥४८॥ झाली असे सर्व इंद्रियां स्थिरता । दम हें तवचतां ह्यणती
 त्या ॥४९॥ ह्यणती त्या उपरम स्वधर्मासी । त्यागावें विधीसी
 सर्वस्वेची ॥५०॥ सर्वस्वेचि शीत उष्णार्ते साहणें । तितिक्षा म्हणणें

तयालागीं ॥५१॥ तयालागीं श्रद्धा धृणताती जनीं । सद्गुरु-
 चवनीं विश्वास तो ॥५२॥ विश्वास असावा वेदांताचे ठायीं । सद्-
 गुरुचे पायीं लीन व्हावें ॥५३॥ लीन व्हावें चित्त सहुरु-
 चवना । तोचि समाधाना प्राप्त झाला ॥५४॥ प्राप्त झाला प्राणी
 सुमुक्षुते लागीं । प्रपंचसंसर्गीं विटला तो ॥५५॥ विटला संसारा
 आणि घरदारा । पुत्र परिवारा मिथ्या मानी ॥५६॥ मिथ्या मानी
 सर्व प्रपंच वैभव । विषयाचें नांव नावडे ज्यासी ५७ नावडे ज्यासी
 इष्ट । मित्र ते सोयरे । परमार्थी वेव्हारें चित्त ज्याचें ॥५८॥ चित्त
 ज्याचें झाले प्रपंचीं विरक्त । त्याचे मनीं आतें सहुरुभेटी ५९ सहु-
 रुभेटी व्हावी ऐसें ज्याचे मनीं । तों सर्वालागुनि विचारीत ॥६०॥ विचा-
 रीत मला सहुरु कों भेटती । रात्रंदिवस चित्तीं दुजे नाहीं ॥६१॥ दुजे
 नाहीं तमा आणिक जगांत । सद्गुरु सर्वत्र दिसतसे ॥६२॥
 दिसतसे गुरु आसनीं शयनीं । आणिक भोजनीं गुरु दिसे ॥६३॥ गुरु
 दिसे जाग्रतीं स्वप्न आणि सुपुतीं । आनंद नेणती गुरुवीण ॥६४॥
 गुरुवीण जनीं न दिसे ज्या अन्य । चित्त होय धन्य गुरु भेटी ॥६५॥
 गुरुभेटी होतां चित्त स्थिर होय । तळमळ जाय मनाची ते ॥६६॥
 मनाची ते ज्ञाती होतां पाय धरी । दंडवत करी वेळोवेळां ॥६७॥
 वेळोवेळां गुरुसी करी नगस्कार । जोडोनियां कर उभा राही ॥६८॥
 जोडोनियां हात पुढें गुरुराया । बोलत सखया तारा स्वामी ॥६९॥
 तारा स्वामी मज भवाचे सागरीं । व्हावें कर्णधारी मजलागीं
 ॥७०॥ मजलागीं गुरो तुमचा आधार । ओस चराचर तुझांविण
 ॥७१॥ तुझांविण सखा मज नाहीं कोणी । वाटें चरणीं घालूं
 मिठी ॥७२॥ मिठी घालूं पायां सहुरु समर्था । तेंनि निजस्वार्थी
 पाववील ॥७३॥ पाववील सुखा सहुरु माउली । ती मज गाउली
 शिष्यवत्सा ॥७४॥ शिष्यवत्सालागीं पाजी ज्ञानदुग्ध । तेंनि देह
 शुद्ध होय त्याचा ॥७५॥ देह त्याचा केला ब्रह्म हा गुरुनें । काया-
 वाचा मनें चरण धरी ॥७६॥ चरण धरीतसे शिष्य वेळोवेळां ।
 माझा कळवळा असो तुम्हां ॥७७॥ तुम्हावीण मज कोण हो
 तारील । दीन उद्धरेल कैशापरी ॥७८॥ कैशापरी मज होईल

सुटका । प्रपंचलटिका वाटे केव्हां ॥७९॥ केव्हां वाटे मज जगत-हें
 मिथ्या । ब्रह्माचें सत्यत्व केव्हां पावे ॥८०॥ केव्हां पावे मज स्वरूपवि-
 श्रांति । ते मज निश्चिती सांगा स्वामी ॥८१॥ सांगा स्वामी मज-
 कृपा हो करुनी । शिष्य विनवणी करी ऐशी ॥८२॥ करी ऐशी-
 दया मज गुरुराया । लागतसे पाया शिष्यराज ॥८३॥ शिष्यराजा-
 झाली अष्टभाव प्राप्ति । सद्गुरुनी हाती धरियेला ॥८४॥ धरियेला
 करी नेला एकांतांत । अंकी वैसवीत सद्गुराव ॥८५॥ सद्गुराव
 बोलती त्या क्षणी । लागली उन्मनी तया लागी ॥८६॥ तयालागी-
 नाहीं देहाचा आठव । स्थूल सूक्ष्म भाव मावळले ॥८७॥ मावळले
 चारी देह चारी अवस्था । शिष्य तो तत्त्वतां ब्रह्म झाला ॥८८॥
 ब्रह्म झाला त्याचा देह आत्मास्थिति । द्वैतद्वैतप्रतीति नाहीं जया
 ॥८९॥ नाहीं जया सुखदुःखाची भावना । समूळ वासना निर-
 सली ॥९०॥ निरसली त्याची अहंकार कल्पना । सुखदुःख यातना
 नाहीं तया ॥९१॥ नाहीं तया जीव शिव भेदाभेद । समूळ हे वाद
 मिथ्या झाले ॥९२॥ मिथ्या झाले ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता । भोज्य
 भोग भोक्ता मावळला ॥९३॥ मावळला तेव्हां सद्द्वैत प्रपंच । एक
 ब्रह्म साच अनुभविलें ॥९४॥ अनुभविलें तेणें अनुभव वेढावला ।
 विचार निमाळा जिये ठायी ॥९५॥ जिये ठाई गति नाहीं षट्प्रमाणां ।
 साधन लक्षणां ठाव कैचा ॥९६॥ ठाव कैचा तेथे परादिका वाचा ।
 जेथें त्या शब्दाचा लाग नाहीं ॥९७॥ लाग नाहीं तेथे उपपत्ति युक्ति ।
 अपरोक्ष प्रतीति लया गेली ॥९८॥ लया गेली तया स्थानी मज
 ठेविलें । सद्गुरुदयाळें दीनानाथें ॥९९॥ दीनानाथें तया ठायीं
 निजविलें । नवजाती वर्णिलें गुण तया ॥१००॥ एका जनादेन गुरु-
 पार्थी लीन । ब्रह्म परिपूर्ण अनुभविलें ॥१०१॥

१८८०. श्रीगुरुराया स्वामी दीनानाथ । उद्धरीं अनाथा पांडु-
 रंगा ॥११॥ गुण निर्गुणरूपा देवा यतिवरा । त्रैलोक्य आधारा पांडु-
 रंगा ॥१२॥ रूप वर्णावया नाहीं मज मती । देई तूं वा शक्ति
 पांडुरंगा ॥१३॥ देई मजलागीं प्रभो नित्य श्रांति । करितो विनंति
 पांडुरंगा ॥१४॥ वदविसी मज तंव सत्ते देवा । देई मज भावा पांडु-

रंगा ॥५॥ दशा हे यौवन मज करी बाधा । सांगें स्वयंबोध्या
 पांडुरंगा ॥६॥ तमगुणरजोगुणां तें निरसीं । तारीं या दासासीं
 पांडुरंगा ॥७॥ असावें मी सदा विषयीं विरक्त । पुरवीं माझे आर्त
 पांडुरंगा ॥८॥ वससी अंतरीं दासाच्या तूं सदा । आनंदाच्या कंदा
 पांडुरंगा ॥९॥ धूत पाप व्हावें तुमच्या कृपादृष्टी । सुखाची तूं सृष्टि
 पांडुरंगा ॥१०॥ तरती रज्जन तुमच्या दर्शनें । कृपेचे तूं ठाणें
 पांडुरंगा ॥११॥ श्रियाळ चांगुणा भक्त तारियेले । सत्त्व रक्षियलें
 पांडुरंगा ॥१२॥ पाश हा भ्रांतीचा मजलागीं गांवा । त्वांचि वें
 तोबावा पांडुरंगा ॥१३॥ दमावीं इंद्रियें तेव्हां गुरुभेटी । नको आटा-
 आटी पांडुरंगा ॥१४॥ श्रीद श्रीज्ञ माझा समर्थ सहस्र । देवा तूं
 आधार पांडुरंगा ॥१५॥ वन जच सर्व त्वांचि व्यापियलें । स्वरूप
 शोभलें पांडुरंगा ॥१६॥ लव निमिष भरी तुजवीण रहावें । मरणें
 मज व्हावें पांडुरंगा ॥१७॥ भवसागरांत बुडतो मी देवा । करीं
 माझा काढावा पांडुरंगा ॥१८॥ स्वानंद आरामीं मीं तों विश्रामावें ।
 मजलागीं पावावें पांडुरंगा ॥१९॥ मीपणें नाशिलें मजलागीं देवा ।
 देईं खानुभवा पांडुरंगा ॥२०॥ नृप हा जगाचा परमानंद साचा ।
 वंदों माझी वाचा पांडुरंगा ॥२१॥ सिंहासन हृदया करोनिया
 माझ्या । बैसे गुरुराजा पांडुरंगा ॥२२॥ हस्तांत धरावें आपुल्या
 दासा । हे जगन्निवासा पांडुरंगा ॥२३॥ सर्व काळ चित्तीं माझिया
 वसावें । शुद्ध प्रेम घावें पांडुरंगा ॥२४॥ रण कामक्रोध लोभाचें माजलें ।
 निघारी उंगलें पांडुरंगा ॥२५॥ स्वभाव हा माझा रजो तमो युक्त ।
 नाशी तूं क्षणांत पांडुरंगा ॥२६॥ तीकडी सांखळी त्रिगुणाची सारी ।
 भव हा निघारी पांडुरंगा ॥२७॥ मनन करावें रात्रंदिवरा तुझे ।
 ऐशी कृपा कीजे पांडुरंगा ॥२८॥ हाव ही धरावी सहस्रपायांची ।
 विनंती दिनाची पांडुरंगा ॥२९॥ राहावें सर्वदा तुझ्या पायांपाशीं ।
 देईं तूं वरासी पांडुरंगा ॥३०॥ जयजय सहुरो स्वामी तूं समर्थ ।
 पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥३१॥ एकाजनादनीं सहुरो उदारा ।
 दयेच्या सागरा पांडुरंगा ॥३२॥

१७८१. प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही

तटस्थ झालीं ॥१॥ वेदासीः अगोचर श्यानासी कानडें । तें ब्रह्म सांपडे सदगुरुचरणीं ॥२॥ काळासी नाकळे कर्मी जें न मिके । सर्वासी न कळे असूनियां ॥३॥ जीवीं जीवा न कळे शिवपण वोविलें । नाम या वेगळें सच्चिदानंद ॥४॥ सदगुरुबोधें ब्रह्म ब्रह्मार्पण । जीवासी सोडवण सदगुरुचरणीं ॥५॥ गुरुजप सदा नाम एकवस्त । एकाजनार्दनीं प्राप्त सहज नाम ॥६॥

१७८२. जनार्दनं माझे केलें असे हित । दाविला देहातीत देव मज ॥१॥ नाठवे भाव अभावना ते कांहीं । स्वर्ग मोक्ष नाहीं चाड आह्मां २ देहाचें देहत्व देहपण गेलें । एकाजानार्दनीं केलें विदेहत्व ३

१७८३. मनोभाव जाणोनी साक्षां । सगुणरूप धरिलें वोजा । पाहुणा सद्वुराजा । आला वो माय ॥१॥ प्रथमः अंतःकरण जाण । चित्तशुद्ध आणि मन । चोखाळोनी आसन । स्वामीसी केलें ॥२॥ अनन्य आवडीचें जळ । प्रक्षाळिले चरणकमळ । वासना समूळ । चंदन लावी ॥३॥ अहंजाळियला धूप । सद्भाव उजळिला दीप । पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥४॥ रजतम सांडोनी दोन्ही । विडा दिला सत्त्वगुणी । स्वातुभवे रंगोनी । सुरंग दावी ॥५॥ एकाजानार्दनीं पूजा । देवभक्त नाहीं दुजा । अवघार्चीः सद्वुराजा । होवोनी ठेला ॥६॥

१७८४. ध्यानीं ध्यातां गुरुराया । ब्रह्मभूत होय काया ॥१॥ करे करितां गुरुपूजा । तेचि पूजन अधोक्षजा ॥२॥ पार्यीं करा गुरुरात्रा । मुखें उच्चार गुरुमंत्रा ॥३॥ एकाजानार्दनीं परब्रह्म । हेचि जाणा धर्म कर्म ॥४॥

१७८५. धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥ गुरुचरणीं श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥ गुरुचें नाम घेतां वाचे । कैवल्य मुक्ति तेथें नाचे ॥३॥ गुरुचें घेतां चरण तीर्थ । भुक्ति मुक्ति पवित्र होत ॥४॥ गुरुकृपेचें महिमान । शरण एकाजानार्दन ॥५॥

१७८६. धन्य धन्य सदगुरुराणा । दाखविलें ब्रह्मभुवना ॥१॥ उपकार केला जर्गी । प्रावन जालो आझी वेगी ॥२॥ पंढरी पा-

हतां । समाधान जालें चित्ता ॥३॥ विटेवरी समचरण । एका-
जनादर्दनीं निजखूण ॥४॥

१७८७. धन्य गुरु जनार्दन । स्वानंदाचें जें निधान ॥१॥ तेंणें
केला हा उपकार । दावियेलें परात्पर ॥२॥ त्याच्या कृपें करुनि
जाण । प्राप्त झालें ब्रह्मज्ञान ॥३॥ एकाजनादर्दन सदुह । जनार्दन
माझा पै आधारू ॥४॥

१७८८. वेदांत सिद्धांत पाहणें ते आटी । जनार्दन भेटी नि-
रसली ॥१॥ आगम निगम कासया दुर्गम । जनार्दनें सु-
वर्म सांगितलें ॥२॥ न्यायमीमांसा पातंजली शास्त्रें । पाहतां स-
र्वत्र निवारलें ॥३॥ एकाजनादर्दनीं पूर्ण कृपा केली । भ्रांति निर-
सली मनाची ते ॥४॥

१७८९. जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तालय दातारू ॥१॥
त्यांनी उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥२॥ सच्चिदसु-
खाचा अनुभव । दाखविला स्वयमेव ॥३॥ एकाजनादर्दनीं दत्त ।
वसो माझ्या हृदयांत ॥४॥

१७९०. गुरूच्या उपकारा । उत्तीर्ण नव्हे गा दातारा ॥१॥ माझें
रूप मज दाविलें । दुःख सर्व हारविलें ॥२॥ तन मन धन । केलें गु-
रूसी अर्पण ॥३॥ एकाजनादर्दनीं आदर । ब्रह्मरूप चराचर ॥४॥

१७९१. दृष्टी देखे परब्रह्म । श्रवणीं ऐके परब्रह्म ॥१॥ रसना सेवी
ब्रह्मरस । सदा आनंद उल्हास ॥२॥ गुरुकृपेचें हें वर्म । जग देखे पर-
ब्रह्म ॥३॥ एकाजनादर्दनीं चराचर । अवघें ज्यासी परात्पर ॥४॥

१७९२. माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हाइली ॥१॥
तीच निल मज सांभाळी । रात्रंदिवस सर्व काळी ॥२॥ आठ-
वितों वेळोवेळां । माझा तिजलागीं कळवळा ॥३॥ एकाजनादर्दनीं
बाळ । माता रक्षी पै स्नेहाळ ॥४॥

१७९३. देवाचरणीं ठाव । तैसा गुरुचरणीं भाव ॥१॥ गुरु देव
दोन्ही समान । ऐसे वेदांचें बचन ॥२॥ गुरु देवामाजी पाहीं ।
भिन्न भेद माहीं नाहीं ॥३॥ देवा पुजितां गुरुसी आनंद । गुरुसी पूजितां
देवा परमानंद ॥४॥ दो नांमाचेनि छंदे । एकाजनादर्दनीं परमानंद ५

१७९४. श्रीगुरुचें नाममात्र । तेचि आमुंचें वेदशास्त्र ॥१॥
श्रीगुरुचें तीर्थ मात्र । सकळ तीर्थां करी पवित्र ॥२॥ श्रीगुरुचें
चरण रज । तेणें आमुचें जाडलें काज ॥३॥ श्रीगुरुची ध्यान मुद्रा ।
तेचि आमुची योगनिद्रा ॥४॥ एकाजनादर्नी मन । श्रीगुरुच-
रणी केलें लीन ॥५॥

१७९५. श्रीगुरुच्या चरणांगुष्ठी । वंदिती ब्रह्मादि देव कोटी
॥१॥ सकळ वेदांचें निज सार । श्रीसद्गुरु परात्पर ॥२॥ श्रीगुरु
नांव ऐकतां कानी । यम काळ कांपती दोनी ॥३॥ सद्गुरुसी भावें
शरण । एकाजनादर्नी नमन ॥४॥

१७९६. गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव त्याचा अंकिला । स्वयें संचला त्याचे घरी ॥२॥ एकाजनादर्नी
गुरुदेव । येथें नाही वा संशय ॥३॥

१७९७. श्रीगुरुचें नाममात्र । तेचि आम्हां वेदशास्त्र ॥१॥ श्री-
गुरुचें चरणतीर्थ । सकळां तीर्थां करी पवित्र ॥२॥ श्रीगुरुचा उप-
देश । एकाजनादर्नी तो रस ॥३॥

१७९८. तारिले वो येणें श्रीगुरुनायकें । बोधाचिये कासे
लाजनि कवतुकें ॥१॥ या भवसागरीं जालासी तूं तारूं । परतोनियां
पाहो कैचा मायापुरु ॥२॥ एकाजनादर्नी कडिये । संचला प्रपंच
लाजनि थडीये ॥३॥

१७९९. गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥
थोर पडतां सांकडें । गुरु रक्षी मागें पुढें ॥२॥ कायावाचा आणि
मन । गुरुचरणांचे अर्पण ३ एकाजनादर्नी शरण । गुरु एकजनादर्न ४

१८००. साधावया परमार्थी । साह्य नव्हती माता पिता ॥१॥
साह्य न होत व्याही जांवई । आपणा आपण साह्य पाहीं ॥२॥
साह्य सद्गुरु समर्थ । तेचि करिती स्वहित ॥३॥ एकाजनादर्नी
शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥

१८०१. रात्रीची प्रौढी नोहे सूर्याचा प्रकाश । तोंवरीच भास
अंधाराचा ॥१॥ सूर्याचे उदर्यां अंधार हा नासे । तैसें अज्ञानें नासे
ज्ञान सर्व ॥२॥ एकाजनादर्नी सद्गुरुवांचुनी । प्रकाश तो मनीं
नोहे काहीं ॥३॥

१८०२. नमावे हे नित्य सद्गुरुचे पाय । आनं तो उपाय करूं नये ॥१॥ गुरुचरणांविण मानूं नये कांहीं । वेदशास्त्र पाहीं हेंच सांगे ॥२॥ एकाजनार्दनीं गुरुचरण सेवा । प्रिय होय देवा सर्वभावें ॥३॥

१८०३. श्रीगुरुपायीं, ठेकीं तूं विश्वास । दासाचा तूं दास होय त्यांच्या ॥१॥ परब्रह्म राम वसिष्ठा वारण । कृष्णें संदीपान गुरु केला ॥२॥ वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी । वंध लिभुवनीं झालां चाल्हा ॥३॥ एकाजनार्दनीं गुरु मज भेटला । मोकळा दाविला मार्ग तें ॥४॥

१८०४. जन्मोजन्मींचें संचित । गुरुपायीं जडलें चित्त ॥१॥ तें तो सोडिल्या न सुटे । प्रेम तंतू तो न तुटे ॥२॥ दुःखें आवळलीं वरपडा । पाय न सोडी हा धडा ॥३॥ देह गेला तरी जावो । गुरुचरणीं दृढ भावो ॥४॥ वरी पडोत पाषाण । परी न सोडीं गुरुचरण ॥५॥ एकाजनार्दनीं तिथार । तेथें प्रगटे विश्वभर ॥६॥

१८०५. नमूं जाय जंव गुरुत्वा । तंव त्रैलोक्य आलें गुरुत्वा ॥१॥ आतां नमना सुरेचि गुरु । गुरुत्वा आला संसाह ॥२॥ वंचतवें नमूं गुरुभेदें । तंव त्रैलोक्य गुरुत्वे नांदे ॥३॥ गुरुवांचुनी न दिसे कांहीं । तंव सानथोर अवयवें गुरु पाहीं ॥४॥ थोर गुरुत्वा आलें गौरव । तरी गुरुनामें नेघे अहंभाव ॥५॥ एकाजनार्दनाच्या पायीं । नमूं गेलों तों गुरुशिष्य नाही ॥६॥

१८०६. आमुचिये कुळीं दैवत सद्गुरु । आझासी आधारू प्रांडुरंग ॥१॥ सहुरु, आमुची माता सद्गुरु तो पिता । सहुरु तो भ्राता, आझालागीं ॥२॥ इष्टमित्रबंधु सज्जन सोयरे । नाही पै दुसरें गुरुवीण ॥३॥ सद्गुरु-आचार, सद्गुरु-विचार । सद्गुरुची सार साधनांचें ॥४॥ सहुरुचि क्षेत्र सद्गुरु तो धर्म । गुरुगुह्य वर्म आझालागीं ॥५॥ सहुरु तो यम, सद्गुरु नियम । सहुरु प्राणायाम आझालागीं ॥६॥ सद्गुरु तो सुख सद्गुरु तो मोक्ष । सद्गुरु प्रत्यक्ष परब्रह्म ॥७॥ सद्गुरुचें ध्यानः श्रवणं हृदयीं । सद्गुरुच्या पायीं वृत्ति सदा ॥८॥ सद्गुरुचें नाम नित्य आझा सुखीं । गुणातीत सुखीं सद्गुरुराजे ॥९॥ एकाजनार्दनीं गुरु कृपादृष्टि । दिसे सर्व सृष्टि परब्रह्म ॥१०॥

१८०७. म्यां गुरु केला म्यां गुरु केला । सर्व बोध तेणें मज दिला ॥१॥ दाखलनियां भक्ति अंजन । दाविलें विद्वलनिधानं ॥२॥ कान फुंकुनी निगुती । दिवले संतांचिये हातीं ॥३॥ एकाजनाईनीं गुरु बरा । तेणें दाविलें परात्परा ॥४॥

१८०८. गेलों गुरुलागीं शरण । माझे हारपलें मीतूपण ॥१॥ द्वैतभाव गेला देशोधडी । बोध दिला मज संवगडी ॥२॥ मंत्र सांगे लिअक्षर । परात्पर निजघर ॥३॥ जपतां मंत्र लागलें ध्यान । सहज छुटलें मीतूपण ॥४॥ एकाजनाईनीं समाधि । सहज तुटली उपाधि ५

१८०९. धन्य श्रीगुरुनाथें । दाखविले पाय तुमतें ॥१॥ मी अभागी दातारा । मज तारिलें पामरा ॥२॥ कवनी दास्यत्व । राखियेले माझे चित्त ॥३॥ ऐसा मी हीनदीन । शरण एकाजनाईन ॥४॥

१८१०. जनाईनें कृपा केली । वृत्ति ब्रह्मकार झाली ॥१॥ धन्य धन्य जनाईन । तयापायीं मम बंदन ॥२॥ मन मनपणा हरपलें । तन्मय होऊनियां ठेलें ॥३॥ चित्त चिंतना विसरलें । चैतन्य रूप होऊनि ठेलें ॥४॥ निश्चयरूप जे का बुद्धि । परब्रह्म तें निरवधी ॥५॥ अहंपणें अहंभाव । तोही झाला देवाधिदेव ॥६॥ श्रोत्रेंद्रिय आद्य शब्द । होऊनि राहिला निःशब्द ॥७॥ स्वर्णेंद्रिय स्पर्श । तो पै जाहला परेश ॥८॥ नेत्रें पाहती रूपातें । तें पै परब्रह्म आतें ॥९॥ जिह्वा सेवितसे रस । तें हें ब्रह्म स्वयंप्रकाश ॥१०॥ घ्राण सेवितसे गंध । तें हें परात्पर निर्द्वंद्व ॥११॥ वाणी उच्चारी वचन । ते हें परब्रह्म जाण ॥१२॥ गमन करिताती पाद । तें हें ब्रह्म परमपद ॥१३॥ पाणींद्रियें घेणें देणें । तेंचि ब्रह्म परिपूर्ण १४ गुहेंद्रियाचा आनंद । तो हा झाला परमानंद ॥१५॥ जे जे किया घडे अंगी । ते ते ब्रह्मरूप जगीं ॥१६॥ पंचघ्राण ते अमूप । परब्रह्माजें स्वरूप ॥१७॥ स्थूल सूक्ष्म तें कारण । सकल ब्रह्म परिपूर्ण ॥१८॥ महाकारण प्रकृति । परब्रह्माचि आकृती ॥१९॥ अन्नमय कोश । परब्रह्माचा विकास ॥२०॥ कोश तोहि प्राणमय । दिसे प्रत्यक्ष चिन्मय ॥२१॥ मनोमय कोश जाण । परात्पर परिपूर्ण २२ कोश विज्ञान पहावा । द्रष्टा दृश्यातीत अधव ॥२३॥ कोश जाणावा

आनंद । तो हा केवळ परमानंद ॥२४॥ समष्टिव्यष्ट्यात्मक जग ।
तें हें परब्रम्ह अभंग ॥२५॥ जनार्दन जन वन । जनार्दन निरंजन
॥२६॥ एकाजनार्दनी भाव । एकनाथ झाला देव ॥२७॥

१८११. अभिनव गुरूनें दाखविलें । ओहं सोहं माझे गिकिलें
॥१॥ प्रपंचाचें उगवोनी जाळें । केले षडवैरियांचें तोंड काळें ॥२॥
उद्यो अस्तावाण प्रकाश । स्वयें देहीं दाविला भास ॥३॥ मीपण
नाहीं उरलें । एकाजनार्दनी मन रमलें ॥४॥

१८१२. धन्य गुरुकृपा जाहली । अहंता ममता दूर गेली ॥१॥
घाल्लनि अंजन डोळा । दाविला स्वयंप्रकाश गोळा ॥२॥ बोधी
बोधविलें मन । नाही संकलपासी भिन्न ॥३॥ देह विदेह निरसले ।
एकाजनार्दनी धन्य केलें ॥४॥

१८१३. संसारीं परजनीं बुडतो महाडोही । सोडविण्या येईं
गुरुराया ॥१॥ गुरुराया धावें लवडंसवडी । जाती एकघडी युगा-
ऐसी ॥२॥ माझी चित्तवृत्ती अज्ञान हे गाय । एकाजनार्दनी पाय
दावी डोळा ॥३॥

१८१४. दासां दुःख झालें फार । वेर्गी करा प्रतिकार ॥१॥
सुख मानिलें संसारी । दारां दुःख झालें भारी ॥२॥ सोडूनियां मी
स्वधर्म । आचरलों नीच कर्म ॥३॥ सेवा केली नीच याती । द्रव्य
लोभें घाताघर्ता ॥४॥ अन्न प्रास न जाय सुखीं । पश्चात्ताप झाला
शेखीं ॥५॥ पुण्यस्थान मी पावलों । गुरुचरणीं विश्रामलां ॥६॥
स्वामी विनंति अवधारा । दीनबंधो करुणाकरा ॥७॥ कर जोडुनीयां
शीर । ठेवियलें पायांवरुं जन्मनाम जनार्दन । सुखीं गुरुअभिधान ९

१८१५. सर्वभावे दास झालों मी उदास । तोडिला मायापाश
जनार्दनें ॥१॥ माझे मज दावियलें माझे मज दावियलें । उघडें
अनुभविलें परब्रह्म ॥२॥ रवि बिंबापरी प्रकाश तो केला । अंधार
पडविला कामकोच ॥३॥ बांधलों होतो मायामतेच्यापाशीं ।
तोडिलें वेगेंसी कृपादृष्टी ॥४॥ एकाजनार्दनी उघडा बोध दिला ।
तोचि ठसावला हृदयामार्जी ॥५॥

१८१६. अनुभव पथें निरखितां देहभाव । देह नाही विवेकी

म्हणों वाव । लटिका नसतां साचार कैसा ठाव । गेला गेला समूळ
भवभाव ॥१॥ सद्गुरुकृपें कल्याण ऐसें जाहलें । द्वैताद्वैत निरसुनी
मन ठेले ॥१०॥ कैचा भाव अभाव उरला आतां । देव म्हणे तोटा
नाहीं भक्ता । समरस करितां तो हीन होतां । शून्य भरला सद्गुरु-
जनार्दन दाता ॥२॥ ऐशी खूण दाविता गुरराव । नुरेचि तात्काळ देहीं
सोहंभाव । सुखदुःखाचा भेद गेला वाव । एकाजनार्दनीं फिटला भेव ३

१८१७. सेवेची आवडी । आराम नाही अर्धघडीं ॥१॥ निल्य
करितां गुरुसेवा । प्रेम पडीभर होत जीवा ॥२॥ आळस येवोची
सरला । अराणुकेवा ठावो गेला ॥३॥ तहान विसरली जीवन ।
भूक विसरली मिष्टान्न ॥४॥ जांभईसी वांव पुरता । सवड नाहींची
सत्वंतां ॥५॥ ऐसें सेवे गुंतलें मन । एकाजनार्दनीं शरण ॥६॥

१८१८. माझे मज कळलें माझे मज कळलें । नाही परतें केलें
आपणांतुनी ॥१॥ उदकीं लवण पडतां न निघे बाहेरी । तैशी केली
परी जनार्दनें २ एकाजनार्दनीं एकपणें भाव । सर्वांभूतीं देव दाखविला ३

१८१९. येव्हडें जया कृपेचें करणें । रंक राज्यपणें मिरवती ॥१॥
तो हा कल्पतरु गुरुजनार्दनु । छेदी देहाभिमामु भवकंदु ॥२॥
कृपेचे वोरसें धावे कामधेनु । तैसा माझा मनु वेधिलासे ॥३॥ एका-
जनार्दनीं तयावांचुनी कांहीं । दुजें पहाणें नाही मनामाजी ॥४॥

१८२०. न सोडीरे मना गुरुजनार्दना । संसार बंधना सोडविलें
॥१॥ संसार अजगर झोंबला विखार । धनवंतरी थोर जनार्दन ॥२॥
जनार्दना ऐसी माउली परिथेसी । बहु ऋष्टें सायासी जोडियेली ॥३॥
जनार्दनें रंक तारियेला एका । संसारीं हा सखा जनार्दन ॥४॥

१८२१. सांपडलें होतों भ्रमाचिया जाळीं । मायामोह कल्लोळीं
अमंत होतों ॥१॥ परी जनार्दनें केलोंसे मोकळा । दवडुनी अवकळा
आशा तृष्णा ॥२॥ मीनाचिये परी तळमळ संसारीं । माझे माझे
भोवरी दड धरीत ॥३॥ तें परतें करुनी केलेंसे सरतें । आपणापरोंतें
जाळें नेदी ॥४॥ जनार्दनाचा एका लडिवाळ तान्हा । पाजी
असंपान्हा जनार्दन ॥५॥

१८२२. कोण पार नेई भवनदींतुनी । सद्गुरुवांचुनी तुम्हा-

खागीं ॥१॥ अनंत उपाय जरी तुम्हीं केले। पार पावविलें नव जाय
 ॥२॥ नानातीर्थयात्रा घडल्या तुम्हासी। परी संतोषासी न पावाळ
 ॥३॥ व्रतें तपें यज्ञें दानें चित्तशुद्धि। परी निजपदीं स्थिर नोहे ॥४॥
 विवेक वैराग्य बळें सद्गुरू भेटी। आन आटाआटी न लगे कांहीं
 ॥५॥ एकाजनार्दनीं गुरुचरण धरीं। तेथें स्थिर करीं मन नरा ॥६॥

१८२३. जयजय वो जनार्दने विश्वव्यापक संपूर्ण वो। सगुण
 अगुण विगुण पूर्णपूर्णानंदघन वो ॥१॥ ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण
 भुजपासुनी वो। गुणत्रय उभय वनीं तूंची पंचक अंतःकरणीं वो
 व्यापुनी पंचक प्राण दशइंद्रिय करणीं वो ॥२॥ पंचक विषय
 स्थाने पंच विषयांचे स्वामिनी वो ॥३॥ स्थूललिंग कारण
 चौथें महा कारण वो। जाणती स्वप्न सुषुप्ति तुर्या उन्मनीहे स्थान वो ४
 नेत्र कंठ हृदय मूर्ध्ना या प्रमाण वो। विश्वतैजस प्राज्ञप्रत्यगात्मा तू
 संपूर्ण वो ॥५॥ स्थूल प्रविविक्त सुख चौथें आनंदाभास वो। पिंड
 ब्रह्मांड आणिक तूं अकाराचें सुख वो ॥६॥ त्वंपद तत्पद आणिक असि-
 पद तें तूं एक वो। आजी पंचकाकारणं षड्वक्त्रांचें भेदन वो ॥७॥
 मंत्रतंत्र स्थानीं अनावराचें आवरण वो। नसोनी एकपणीं एका-
 एकीं जनार्दन वो ॥८॥

१८२४. सद्गुरूसी शरण जाय। त्यासी ब्रह्मप्राप्ति होय
 ॥१॥ न लगे आणिक उपाय। धरीं सद्गुरूचें पाय ॥२॥ सद्गुरूचें
 चरणतीर्थ। मस्तकीं वंदावें पवित्त ॥३॥ एकाजनार्दनीं सद्गुरू।
 हान्नि भवसिंधूचा तारू ॥४॥

१८२५. विनंति माझी परिसावी। कृपा दीनावर करावी
 ॥१॥ नित्य नवा नाम घोष। आठव यात्रा सांवकाश ॥२॥ नामा-
 चांजुनी कांहीं दुजें। मना आणिक नको माझे ॥३॥ एका विनंति
 करीं। जनार्दना कृपा करी ॥४॥

१८२६. तुझ्या चरणापरतें। शरण जाऊं आणिकारतें ॥१॥
 कायवाचा आणि मन। रिगालों शरण तुजची ॥२॥ निवारुनि
 भवताप। त्रिविध तापें तो संताप ॥३॥ एकाजनार्दनीं चिचें।
 शरण आला न करा परतें ॥४॥

१८२७. ध्येय ध्याता ध्यान । अवघा माझा जनार्दन ॥११॥
 आसन शयनी मुद्रा जाण । अवघा माझा जनार्दन ॥२॥ जप तप
 यज्ञ यागपण । अवघा माझा जनार्दन ॥३॥ भुक्ति मुक्ति स्थावर
 जाण । अवघा माझा जनार्दन ॥४॥ एका एकी वेगळा जाण । अ-
 वघा भरला जनार्दन ॥५॥

१८२८. जनार्दन माय जनार्दन बाप । जनार्दन ताप निघा-
 रिती ॥१॥ जनार्दन बंधु जनार्दन भगिनी । जनार्दन निर्वाणी मज-
 लागी ॥२॥ जनार्दन सखा जनार्दन चुलता । जनार्दन तत्त्वता प्राण
 माझा ॥३॥ जनार्दन सुहृद जनार्दन मित्र । पवित्रा पवित्र जनार्दन
 ॥४॥ जनार्दन जन जनार्दन विजन । माझे तनमन जनार्दन ॥५॥
 जनार्दन ऐश्वर्य जनार्दन धन । मज निरंजन जनार्दन ॥६॥ जना-
 र्दन जीव जनार्दन भाव । जनार्दन शिव मजलागी ॥७॥ जनार्दन
 पिंड जनार्दन ब्रह्मांड । जनार्दन अखंड परब्रह्म ॥८॥ एकाजनार्दनी
 वृत्ति होय लीन । जालासे तल्लीन परब्रह्मी ॥९॥

१८२९. वेद तो आम्हां जनार्दन । शास्त्र तें आम्हां जनार्दन ।
 पुराण जनार्दन । सर्वभावें ॥१॥ सुख जनार्दन । दुःख जनार्दन ।
 कर्म धर्म जनार्दन । सर्वभावें ॥२॥ योग जनार्दन । याग जना-
 र्दन । पाप आणि पुण्य तेंही जनार्दन ॥३॥ यापरी सर्वस्व अपी
 जनार्दन । एकाजनार्दनी साधे भजन ॥४॥

१८३०. आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावें निर्धार
 जनार्दन ॥१॥ आमुचा दानधर्म यज्ञ तें हवन । सर्व जनार्दन एक-
 रूप ॥२॥ आमुचा योगयाग तप तीर्थाटन । सर्व जनार्दन रूप असे
 ३ आमुचें आसन मुद्रा जनार्दन । एकाजनार्दनी भजन हेंचि खरें ४

१८३१. स्वजनी जनार्दन विजनी जनार्दन । जीव तो जना-
 र्दन जीवनकळा ॥१॥ जनक जनार्दन जननी जनार्दन । जन तो
 जनार्दन होउनी ठेला ॥२॥ भाव जनार्दन स्वभाव जनार्दन । देव
 जनार्दन जेथें तेथें ॥३॥ एकाजनार्दनी आकळे जनार्दन । एका-
 जनार्दन निश्चळ तेथें ॥४॥

१८३२. जनार्दनी शोभित जन । जनार्दनें साचार ज्ञान ।

जनाईनें आकळे मन । ध्याता ध्येय ध्यान जनाईन ॥१॥ जनाईनु-
 मुख कमळीं । जनाईनु नयनीं न्याहाळी । हृदय कमळीं । जनाईनु
 ॥२॥ जनाईनें बोलिला वेदु । जनाईनें बुद्धीसी बोधु । जनाईनें
 तोडिला भेदु । परमानंदु जनाईनु ॥३॥ जनाईनें ज्ञान दृष्टी । जना-
 ईनें पावन सृष्टि । जनाईनें संतुष्ट पुष्टी । निजभावें भेटी जनाईनें
 ॥४॥ जनाईन सर्व ज्ञान डोळसु । जनाईन स्वयंप्रकाशु । जनाईन
 देहबुद्धी निरासु । परमहंसु जनाईनु ॥५॥ जनाईनें अज्ञान भंग ।
 जनाईनें निल्य नवा रंग । जनाईनें वैष्णव संग । बोडवे रंग जनाईनें
 ॥६॥ जनाईनें सुख होय सुखा । जनाईन पाठीराखा । जनाईनें
 तारिला एका । आम्हां निजसखा जनाईन ॥७॥

१८३३. आह्वां जप जनाईन तप जनाईन । स्वरूप जनाईन
 जनीं वनीं ॥१॥ आह्वां कर्म जनाईन धर्म जनाईन । ब्रह्म जनाईन जन्म
 सहित ॥२॥ आह्वां योग जनाईन याग जनाईन । भोग जना-
 ईन अहर्निशीं ॥३॥ आह्वां ध्येय जनाईन ध्यान जनाईन ।
 एकाजनाईन ज्ञानरूप ॥४॥

१८३४. दुरधरी बोक्षे वाहिलासे भार । आतां घेरदार खुंटलीसे
 १ माक्षिया पै मनें मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥ सां-
 पडलामार्ग उत्तमाउत्तम । गेले कर्म धर्म पारुषोनी ॥३॥ एकाजनाईनीं
 पाहतां निश्चितीं । निवारली भ्रांति देहीं देव ॥४॥

१८३५. शांति क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद
 १ यापरतें गुलभ आह्वां एक नाम । मोक्ष मुक्ति धाम फोलकट ॥२॥ न
 कळे सायास ब्रह्मज्ञान आटी । योगाची कसवटी वायां तप ॥३॥ एका-
 जनाईनीं एक जनाईन । जनीं वनीं संपूर्ण भरलासे ॥४॥

१८३६. पावळीं प्रसाद । अवघा निरसला भेद ॥१॥ द्वैता-
 अद्वैत वूर ठेले । एकपणे एक देखिले ॥२॥ जन वन समान
 दोन्ही । जनाईन एकपणीं ॥३॥ एकाजनाईनीं लडिवाळ । ह्यागोनि
 करावा सांभाळ ॥४॥

१८३७. माथां ठेवोनियां पाव । माझा देहींच केला देव ॥१॥
 नवलाव पायाचा मी केला । माझा देहींच देवपणा केला ॥२॥ पाय

पराक्रम पंचाजन । पायीं निरसला देह अभिमान ॥३॥ पायीं देहासी पाहे ठावो । पायीं देहाचि केला वावो ॥४॥ नवल पायाचा हा भावो । पायीं नुरेचि देहीं देवो ॥५॥ एकाजनादेनाच्या पायीं । देह विदेह दोन्हीं नाहीं ॥६॥

१८३८. अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥ नवल कृपेचें विद्वान कैसे । जनार्दनं सरसं केलें मज ॥२॥ साधनाची आटी न करितां गोष्टी । हृदय संपुष्टी दाविला देव ॥३॥ एकाजनार्दनीं एकपणें शरण । नकळे महिमान काहीं मज ॥४॥

१८३९. तळीं पृथ्वीवरी गगन । पाहतां अवघेंचि समान ॥१॥ रिता ठाव नाहीं कोठें । जर्गी परब्रह्म प्रगटे ॥२॥ स्थावर जंगम पहातां । अवघा भरला तत्वतां ॥३॥ भरुनी उरला दिसे । एकाजनार्दनीं हृदयीं वसे ॥४॥

१८४०. सहा चार अठरा बारा जे वर्णिते । चौदांची तों गति कुंठित गे माय ॥१॥ पांचांसी न कळे सात पै भांडती । आठांची तो गति कुंठित जाली गे माय ॥२॥ नवम मौनावले दशम स्थिरावले । एकादशें धरिलें हृदयीं गे माय ॥३॥ द्वादशा पोटीं त्रयोदशा होटीं । एकाजनार्दनाचे दृष्टी उभा गे माय ॥४॥

१८४१. पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय ॥१॥ एकुणविस भले विसाते पुसती । तयांसी तो गति न कळे गे माय ॥२॥ एकविस वेगळे विसीं मुराले । तयांचें तयां न कळे गे माय ॥३॥ तेविस चोविस वर्ते जगाकारीं । एकाजनादेनीं पंचविसावा हृदयीं गे माय ॥४॥

१८४२. एक ते एक एकासी कळेना । उगेची कल्पना घेती वेडे १ एकावांचुनी नाहीं एक सर्वांठाई । एकचि हृदयीं पुरे बापा २ एका तें आवडी धरितां प्रेमें पोटीं । दुजा ठाव सृष्टी कोठें असे ३ एकाजनादेनीं एकाची आवडी । एकपणें गोडी एक जाणे ॥४॥

१८४३. एक दोन ऐसे करिती विचार । एकाचें अंतर एका न कळे ॥१॥ दोन ऐसें एक सर्वांठायीं वसे । योगियां न दिसे

एक दोन ॥२॥ जयासाठीं सर्व करती आटाभाटी । एकदोन
सुष्टीं भरलेसे ॥३॥ एकाजनार्दनीं एक दोन वेळां । जनार्दन
कळातीत जाणे ॥४॥

१८४४. कैचें सुख कैचें दुःख । कैचा बंध कैचा मोक्ष ॥१॥
कैचा देव कैचा भक्त । कैचा शांत कैचा अशांत ॥२॥ कैचें शास्त्र
कैचा वेद । कैची बुद्धि कैचा बोध ॥३॥ जन नोहे जनार्दन ।
एकाजनार्दनीं भजन ॥४॥

१८४५. अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचें आतां । चरणीं जगन्नाथ
चित्त ठेले ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ
जनार्दन ॥२॥ एकाजनार्दनीं एकपणें उभा । चैतन्याची शोभा
शोभलीसे ॥३॥

१८४६. कोटि कंदर्पांच्यां श्रेणी । कुर्वडित जनार्दनीं ॥१॥
बरवा जनार्दन जनीं । पहातां तनुमन भुलवणी ॥२॥ नयन लांचा-
वले दोन्ही । आन न दिसे त्रिभुवनीं ॥३॥ संकरासी झाला गोड ।
काय इतरांचा पाड ॥४॥ रूपा भाळला कंदर्प । तेंणें कृष्ण केल
बाप ॥५॥ रमा रमणीये सर्वासी । झाली चरणाची दासी ॥६॥
सनकादिक अति विरक्त । तेही हरिपदीं आराक्त ॥७॥ जनीं जना-
र्दन नेटका । एकाएकीं चरणीं देखा ॥८॥

१८४७. तुम्हीं करूनियां सेवा । वाढविलें मज नांवा ॥१॥
ऐसा कृपाळु उदार । पांडुरंगा तूं निर्धार ॥२॥ नानापरी उपचार ।
नित्य पुरवा अपार ३ उतराई नोहे देखा । हाणे जनार्दनीं एका ४

१८४८. पूजा उपचार । मज पुरविले अपार ॥१॥ कळू विली
नाहीं मात । अपराधी मी पतीत ॥२॥ जडजीवां उद्धरिलें । एका-
जनार्दनीं ऐरो केलें ॥३॥

१८४९. तुम्ही कृपाळुजी देवा । केली सेवा आवडी ॥१॥
करुनि सडा संमार्जन । पाळिलें वचन प्रमाण ॥२॥ उगाळुनि
गंध पुरविलें । रोहोळे केले दासांचे ॥३॥ ऐसा अपराधी पतित ।
एकाजनार्दनीं ह्मणत ॥४॥

१८५०. नेणे मंत्र तंत्र बीजाचा पसारा । जनार्दन रोईरा

घडला मज ॥१॥ भक्ति ज्ञानं विरक्ति नेणें पै सर्वथा । मोह ममता
चित्ता कांहीं नेणें ॥२॥ योगयाग कसवटी कांहीं नेणें, आटी ।
सर्व देखों सृष्टी जनार्दन ॥३॥ कायावाचा मन ठेविलें चरणीं ।
एकाजनार्दनीं सर्वभावे ॥४॥

१८५१. तुहीं पूर्ण कृपा केली । मज दाविली निजमूर्ति ॥१॥
तेणें निवारला शीण । गेलें जन्ममरण भान ॥२॥ जें जें मधीं होतें
आड । त्याचें कोड फोडिलें ॥३॥ जाचलों होतो षड्दर्शनी । पाचलों
दृशनी सुख जेणें ४ एकाजनार्दनीं वासना । जाहलें समाधान मना ५

१८५२. गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहान भूक
॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं । गुरूतें न विसरे ध्यानीं मनीं ॥२॥
गुरु सेवेची आवडी । सेवा करी चढोवडी ॥३॥ गुरुचरणांची गोडी ।
एकाजनार्दनीं पार्यीं दडी ॥४॥

१८५३. निर्गुणाची प्राप्ति सगुणाचे योगें । वरी भक्ति धर्मीं
दृढ भाव ॥१॥ न लगे ध्यान प्रौढी योगयाग तपें । ज्ञानाचिये
बापें हातां नये ॥२॥ पाहिजे समता सर्वाभूतीं भाव । मुंगी आणि
राव सारखेचि ॥३॥ एकाजनार्दनीं हेचि हातवटी । देवा
सुक्षी भेटी तरीच होय ॥४॥

१८५४. मुळीं निर्विकार ब्रह्म तें निश्चळ । त्यामाजी चंचळ
अहंस्फूर्ति ॥१॥ तेची ज्ञप्तीकळा चिन्मात्र स्वरूप । तो हरी संकल्प
पुरातन ॥२॥ संकल्पीं कल्पेना तेची मूळ प्रकृति । जन्म अव्यक्त
तीं माया पोटीं ॥३॥ तेथोनी हिरण्यगर्भ तें जन्मलें । तथा पोटा
आलें विराट पै ॥४॥ गुणभूत देह होती माये पोटीं । तच्चहान
माटीं विस्तारलें ॥५॥ स्थूळा पासोनियां मूळाकडे जावें । सर्व
साक्षी व्हावें स्वयंब्रह्म ॥६॥ सद्गुरुचा तो पै जालिया प्रसाद । एका-
जनार्दनीं बोध ठसावे तो ॥७॥

१८५५. निराळा निराळा राहे वूं अढळ । दृश्याचें पाल्हाळ
मागें सारी ॥१॥ तेथे तीर्थे संन्यास घेई निश्चयाचा । मेह होई सुखाचा
सहजपणें ॥२॥ धृतीची धारणा जाद आणी मना । मेळवी गगना
गुरुसुखें ॥३॥ तेथें पिंडापदाः प्राप्त स्वरूप विदाकाश । एकाजना-
दर्दनीं वास एकपणें ॥४॥

१८५६. दृश्य तो जो गिळी देखणें कवळी । दृष्टी ज्याचे मेळीं
समरस होय ॥१॥ लक्षालक्ष भेदीं निरसी उपाधी । महाशून्य
पदीं पैठा होय ॥२॥ मन पवन गांडी संगम गोलहाटी । तूया औठ-
पिठी स्थिर करी ॥३॥ मनाचें उन्मन जनार्दनी खण । यालागीं
शरण एकनाथ ॥४॥

१८५७. मोह तम अर्क दाता जो मोक्षाचा । गुरुपदीं साचा
भाव असो ॥१॥ आनंदीत मन चिंतनाचे ठायीं । मनीं नसो कांहीं
विकल्प तो ॥२॥ पाप ताप दैन्य जातील सहज । गुरुचरण रज
वंदिलीया ३ एकाजनार्दनीं सहुरुचरणीं । वृत्ति असो चाणी नाम घदो ४

१८५८. पृथ्वी आप तेज वायु गनन । हीं पंचभूतें भिन्नभिन्न
॥१॥ येथें न करी ठाव । धरी गुरुचरणीं भाव ॥२॥ पंचभूतें पंच
प्राण। अवघा एक परिपूर्ण ३ देहीं असोनी विदेहीं । एकाजनार्दनीं पाहीं ४

१८५९. तोंडीं घासु डोहें टोलां । ऐसा भजनार्थ जाला ॥१॥
ती सर्वस्वी नागवला । वैरी आपुला आपणचि ॥२॥ एकाजनार्दनीं
मांत । भज भज सहुरुनाथ ॥३॥

१८६०. एक शुद्ध ब्रह्म ज्ञानाचें भांडार । एक तें अंतर मळीन
सदा ॥१॥ दोघांमाजी वसे परमात्मा एक । परी बुद्धीचा तो देख
पालटची २ एकाजनार्दनीं गुरुसी शरण । कायावाचा मन ठेवा पायीं ३

१८६१. हातीं सांपडतां धर्म । वाउगा श्रम कोण करी ॥१॥
पायाळची जवळी असता । धन सर्वथा बहु जोडे ॥२॥ अंजन तें
गुरुकृपा । पुण्यपापा कोण लेखा ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । हुजे-
पणीं एकला दिसे ॥४॥

१८६२. पीक पिकलें प्रेमाचें । सांठविलें गगन टाचें ॥१॥
भूमी शोधोनी पेरिजे बीज । सहुरुकृपें उगवले सहज ॥२॥ कास-
कोधाच्या उपटोनी पेंडी । कल्पनेच्या काशा काठी ॥३॥ एकाजना-
र्दनीं निजभाव । विश्वभरित पिकला देव ॥४॥

१८६३. सर्वभावे दास होती सहुरुकृपे । धन्य भाग्य तयाचें
काय वानूं ॥१॥ पार नाही सुखा तयांचीया दैवा । वांचुनी केशवा
भक्ति नाही ॥२॥ एकाजनार्दनीं सर्वभावे शरण । तनुमनधन
बोवाळावे ॥३॥

१८६४. निरालंब देशीचा गुरुवाव । धरी वरि भाव चरण-
कमळीं ॥१॥ धरितांचि भाव नासतसे माया । त्याचें स्वरूप
ठायी वीळखावें ॥२॥ भाव अभावाविरहीत साचें । तें रूप
जयांचें हृदयीं ध्यावें ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसें जें रूपडें । हृदयीं
त्वोखडें ध्याईं जना ॥४॥

१८६५. गुरुमुखें घेतां तो निर्दोष । येव्हीं आयास पडे कष्ट १
रामकृष्ण हरि मंत्र हा सोपा ॥ उचारितां खेपा खंडे कर्म ॥२॥ तु-
टती भावना द्वैताची ते बुद्धी । निरसे उपाधी कामक्रोध ॥३॥ एका-
जनार्दनीं सत्यसत्य साचा । रामनाम मंत्राचा जप करीं ॥४॥

१८६६. मोह ममता ही समूळ नाशावी । तेव्हींचि पावावी
आत्म शुद्धि ॥१॥ चित्त शुद्धि झालिया गुरुचरण सेवा । तेणें ज्ञान-
डेवा प्राप्त होय ॥२॥ एकाजनार्दनीं प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रम्ह
परिपूर्ण अनुभवेळ ॥३॥

१८६७. वर्णावी ती थोरी एका सद्गुरूची । येरां मानवाची
क्रामाः नये ॥१॥ सद्गुरु समर्थ कृपेचा सागर । मनीं वारंवार
आठवावा ॥२॥ सद्गुरुचरणीं तल्लीन हे वृत्ति । वृत्तीची निवृत्ति
क्षणमात्रें ३ एकाजनार्दनीं आठवीं सद्गुरु । भवसिंधु पार पावलासे ४

१८६८. बुद्धि आणि मन सावध करून । मग उघडी लोचन
मूळ तत्त्वां ॥१॥ सद्गुरुचें दास्य करीं एकभावे । कायावाचा जीवें
धारण रिझा ॥२॥ पंचभूतापर प्रकृतीचा वर । नामरूप विस्तार
नाहीं जेथें ॥३॥ एकाजनार्दनीं धारणा ही बळी । चतुर्थ शून्या-
चरी चित्त यावें ॥४॥

१८६९. परब्रह्म प्राप्तिलार्गी । कमें आचरावी वेगीं ॥१॥ चित्त
शुद्ध तेणें होय । भेटी सद्गुरुचे पाय ॥३॥ कर्म नित्य नैमित्तिक । प्राय-
श्चित्त जाण एक ॥३॥ उपासन तें चवथें । आचरावें शुद्ध चित्तें
॥४॥ तेणें होय चित्त स्थिर । ज्ञानालार्गी अधिकार ॥५॥ होय
भेटी सद्गुरुची । ज्ञानप्राप्ति तैचि साची ॥६॥ प्राप्त झाल्या ब्रह्मज्ञान ।
आपण जंग ब्रह्म परिपूर्ण ॥७॥ एकाजनार्दनीं भेटला । ब्रह्मस्वरूप
स्वर्यें झाला ॥८॥

१८७०. बहुत दावित्ती खुणा । आमुच्या नये त्या मना ।
 आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥ सांगे बोधाचिया गोष्टी ।
 म्हणे कारे होतां कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे
 ॥२॥ कारे होतां उगेच उदास । आशा मोह तोडा पाश । कारे
 कासाविस । होतां वाउगे परदेशी ॥३॥ धरा धरा मंत्रमुखी । जेणे
 शिवादिक जाहले सुखी । तुमचे तुम्हां न कळे शेखी । वाउगे कां
 शिणतां ॥४॥ अरे नको वेरझारा । चुकवा जन्ममरण सारा । एका-
 जनार्दनी म्हणे धरा । विश्वास संतवचनी ॥५॥

१८७१. ऐसे जे धाले पूर्ण निमाले । ते नाहीं आले परतोनिया
 ॥१॥ घडीनें घडी चढतसे गोडी । अखंड आवडी संतपार्यां ॥२॥
 सांडोनियां काम स्मरें रामनाम । अंतरां तें प्रेम धरुनियां ॥३॥
 एकाजनार्दनी रंगले नामीं । तया वंदू आम्ही सर्वभावे ॥४॥

१८७२. चंचळत्व मनाचें मोडे । दृष्टाचें स्थिरत्व जोडे । सहज
 समाधी घडे । सरीं कृपेनें पाहे पां ॥१॥ पवन पवनाची आटणी ।
 आसनीं दृढ दृष्टी ठेउनी । गोलहाट भेदोनी । तिकुटाचल मस्तकीं
 ॥२॥ निरालंबी विश्रान्ति । पूर्ण एकाजनार्दन स्थिति । अखंड
 भोगिताती । जनार्दन कृपे ॥३॥

१८७३. मोडी वेगळा ऊंस वाढे । हें तों न जोडे कल्पांतीं १
 जों जों वाढे तों तों गोड । ऐशी चाड भावाची ॥२॥ जों जों
 धरशील भाव । तों तों देव दिसे पुढें ॥३॥ ही तों प्रचीति ध्या
 अंगीं । नाचा रंगी संताच्या ॥४॥ रूपावेगळी ती छाया । एका-
 जनार्दनी लागे पायां ॥५॥

गुरुपरंपरा.

१८७४. ध्यानीं वैसोनी शंकर । जपे रामनाम सार ॥१॥ पा-
 र्वती पुसे आवडी । काय जपतां तांतडी ॥२॥ मंत्र तो मज सांगा ।
 ऐशी बोलतसे दुर्गा ॥३॥ एकांती नेऊन । उपदेशी राम आभिधान
 ॥४॥ तेंचि मछिद्रा लाधेल्लें । पुढें परंपरा चालिल्लें ॥५॥ तोचि बोध
 जनार्दनी । एका लागतसे करणी ॥६॥

१८७५. वंदुनी श्रीगुरुचरण । संतमहिमा वणूं ध्यान ॥१॥
 आदिनाथगुरु । तथा पासोनी विस्तार ॥२॥ आदिनाथें उपदेश ।
 केला मत्स्येंद्रा तो शिष्य ॥३॥ मत्स्येंद्र तो वोळला । गोरक्षासी
 बोध केला ॥४॥ गोरक्ष अनुग्रहित । गहिनी सांप्रदाययुक्त ॥५॥
 गहिनी दातारें । निवृत्ति बोधिलासे त्वरें ॥६॥ निवृत्ति प्रसाद ।
 ज्ञानदेवा दिला बोध ७ ज्ञानदेव कृपें करून । शरण एकाजनार्दन ८
 १८७६. सांबें बोधियेला कृपावंत विष्णु । परब्रह्म पूर्ण सांब
 माझा ॥१॥ सांब उपदेशी उमा मछिद्रासी । ब्रह्मरूप त्यासी केलें
 तें २ मछिद्रापासुनी चौरंगी गोरक्ष । एकाजनार्दनीं अलक्ष दाखविलें ३
 १८७७. गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मरूप झाला गहिनीनाथा
 ॥१॥ गहिनीनें निवृत्तीनाथासी । उपदेश त्यासी आत्मबोध ॥२॥
 निवृत्तिनाथाणें ज्ञानदेवा पाहीं । एकाजनार्दनीं तेंही बोधियेलें ॥३॥
 १८७८. मछिद्रानें मंत्र गोरक्षासी दिला । गोरक्ष वोळला
 गहिनीराजा ॥१॥ गहिनीनें खूण निवृत्ति दिधली । पूर्ण कृपा केली
 ज्ञानराजा ॥२॥ ज्ञानदेवें बोध जगासी पै केला । एकाजनार्दनीं
 धाला पूर्ण बोधें ॥३॥
 १८७९. ज्ञानदेवें उपदेश करूनियां पाही । सोपान मुक्ताई
 बोधियेली ॥१॥ मुक्ताईनें बोध खेचरासी केला । तें नांमियाला
 बोधियेलें ॥२॥ नाम्याचें कुटुंब चांगा वटेश्वर । एकाजनार्दनीं वि-
 स्तार मुक्ताईचा ॥३॥
 १८८०. ज्ञानराजें बोध केला सत्यबळ । रेडा बोलाविला
 प्रतिष्ठानीं ॥१॥ भोजलिंग ज्याची समाधी आळंदीं । ज्ञानराज बोधी
 तिघाजणां ॥२॥ सत्यबळें बोध गैबीराया केला । स्वयें ब्रह्म झाला
 सिद्धरूप ३ एकाजनार्दनीं ऐसी परंपरा । दाविलें निर्धारा कथूनियां ४
 १८८१. परेचें जें सुख पदयंती भोगी । तोत्रि राजयोगी मु-
 गुटमणी ॥१॥ सिद्धाची ही खूण साधक सुख जाण । सद्गुरुसी शरण
 रिघोनियां ॥२॥ वैखरी व्यापारी मध्यमेच्या घरीं । ओंकाराच्या
 शिरीं वृत्ती ठेवी ॥३॥ आदिनाथ ठेवणें सिद्ध परंपरा । जनार्दनीं
 वेव्हारा एकनाथी ॥४॥

१८८२. आदि गुरु शंकर ब्रह्मज्ञान खूण । याणली पै पूर्ण
मत्स्येंद्र नाथी ॥१॥ मत्स्येंद्र वोळला गोरक्ष बोधिला । ब्रह्मज्ञान
खाला कथियेलें ॥२॥ गोरक्ष संपूर्ण निवेदिलें गहिनी । तेणें निवृत्ति
लागुनी उपदेशिलें ॥३॥ निवृत्तिनाथें ज्ञानदेवासी दिधलें । परंपरा
आलें ऐशापरी ॥४॥ एकाजनार्दनीं तयाचा मी दास । उच्छिष्ट
कवळास भक्षीतसें ॥५॥

१८८३. जो निर्गुण निराभास । जेथून उद्भव शबल ब्रह्मास ।
आदिनारायण ह्मणती ज्यास । तो सर्वास आदिगुरु ॥१॥ तयाचा
ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्री पाद प्रसादीत ।
श्रीअवधूत दत्तात्रय ॥२॥ दत्तात्रय परंपरा । सहस्रार्जुन यदु दुसरा ।
जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी ॥३॥ जनार्दन ।
कृपेस्तव जाण । समूळ निरसलें भवबंधन । एकाजनार्दना शरण ।
झाली संपूर्ण परंपरा ॥४॥

१८८४. करी जो सृष्टीचें रचन । तया न कळे ब्रह्मज्ञान । तो
श्रीनारायणा । शरण रिघे ॥१॥ न कळे न कळे ब्रह्मज्ञान । म्हणोनी
धरितसे चरण । नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥२॥ ब्रह्मा
अत्रीतें सांगत । ब्रह्मज्ञान हृदयीं भरित । अर्दी पूर्ण कृपेस्थित । दत्ता-
त्रया सांगतसे ॥३॥ दत्तात्रय कृपें पूर्ण । जनार्दनीं पूर्णज्ञान । जगति
संपूर्ण । एकरूप तयासी ॥४॥ एकाजनार्दनीं पूर्ण । ब्रह्मज्ञानाची
खूण । बोधोनियां संपूर्ण । मेळविलें आपणीया ॥५॥

चित्तनमाहिमा.

१८८५. चित्तनें नासतसे चिंता । चित्तनें सर्व कार्यं ये हातां ।
चित्तनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥ ऐसें चित्तनाचें महि-
मान । तारिले अधम खळ जन । चित्तनें समाधान । प्राणीमात्रा
होतसे ॥२॥ चित्तनें तुदे आधिब्याधी । चित्तनें तुटतसे उपाधि ।
चित्तनें होय सर्व सिद्धी । एकाजनार्दनाचे चरणीं ॥३॥

१८८६. चित्तनें कंसासुर तरला । चित्तनें पूतनेचा उद्धार केला ।
चित्तनें आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥ म्हणोनि कराचें

चितन । कायावाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ
चिंतावे ॥२॥ चितन आसनीं शयनीं । भोजनीं आणि गमना-
गमनीं । सर्वकाळ निजध्यानीं । चितन रामकृष्णांचें ॥३॥ चितन
हेंचि तप थोर । चितनें साधे सर्व संसार । एकाजनार्दनीं निर्धार ।
नामंस्मरण चितनीं ॥४॥

१८८७. हरे भवभय व्यथा चितनें । दूर पळती नानाविघ्नें ।
कलीकलमष बंधनें । न बाधती चितनें ॥१॥ करा करा म्हणोनि
लाहो । चितनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दूर पळे चितनें
॥२॥ हीच माझी विनवणी । चितन करा रात्रंदिनीं । शरण एका-
जनार्दनीं । रामनाम चितावे ॥३॥

१८८८. चितन तें सोपें जर्गी । रामकृष्ण म्हणा संतसंगीं ।
उणें पडें नेदी व्यंगीं । देव धांवे चितनें ॥१॥ चितने करितां द्रौ-
पदी । पावलासे भलते संधीं । ऋषीश्वरांची मादी । तृप्त केळीं
क्षणमात्रें ॥२॥ चितनें रक्षिलें अर्जुना । लागीं नेदी शक्ति-
बाणा । होउनी अंकणा । रथारूढ बैसला ॥३॥ चितनें प्रव्हाद
तारिला । जळीं स्थळीं सांभाळिला । एकाजनार्दनीं भला ।
चितनाचा अंकित ॥४॥

१८८९. चितनें बळीद्वारीं बंधन । चितनें होय समाधान ।
न म्हणे उच्छिष्ट अथवा पूर्ण । चितनेचि मुख पसरी ॥१॥ चितनें
भोळे भाविक जन । तयांचे वारी नाना विघ्न । धर्माघरीं उच्छिष्ट
जाण । चितनासाठीं काढीतसे ॥२॥ चितनासाठीं सारथी जाहला ।
चितनासाठीं उभा ठेला । चितनेचि गोंविला । पुंडलिकें अद्यापि
॥३॥ चितनें उभा विटेवरी । न बैसे अद्यापि वरी । एकाजनार्दनीं
निर्धारीं । चितन सोपें सर्वांत ॥४॥

१८९०. चितनें धांवे भक्तांपाठीं । धरी कांबळी हातीं काठी ।
चितनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥ ऐसा भुकेला चित-
नाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा ।
फुळें काय प्रिय तीं ॥२॥ एकाजनार्दनीं चितन । तेंणें जोडे नारा-
ग्रण । आणिक न लगे साधन । कळीमाजी सर्वथा ॥३॥

१८९१. चित्तनें गणिका निजपदा । चित्तनें अजाबेळ तोही सदा । वैसविला आपुले पदा । चित्तनेंचि सर्वथा ॥१॥ चित्तनें उद्धरी । सर्वत्रा । न म्हणे यातिकुळ कुपाळा । चित्तनें तारी सर्वत्रा । प्राणीमाहा जगासी ॥२॥ पुराणें डांगोरा पिष्टिती । चित्तनें उद्धार सर्व गती । न लगे नेम नानायुक्ती । नाम चित्ता श्रीरामाचें ॥३॥ येवढें चित्तनाचें बळ । एकाजनादनीं कृपाळ । यम काळ बंदी सकळ । नाम चित्तनीं सर्वदा ॥४॥

१८९२. चित्तनासी न लगे वेळ । काहीं न लगे तथा मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥ हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें बुके जन्म खेपा । आणिक तें पापा । कधीं सुरे कल्पांतीं ॥२॥ न्वांन्यांशींची नये फेरी । येवढी चित्तनाचीही थोरी । साडोनि घेर- हारी । कारे शिणतां बापुडीं ॥३॥ एकाजनादनीं चित्तन । वाचे वदा परिपूर्ण । तेणें घडे कोटी यज्ञ । नाम चित्तन जपतां ॥४॥

१८९३. चित्तनीं केला उद्धार । चित्तनें तरले नारीनर । प्रद्युपक्ष्यादी साचार । चित्तनेंचि तारिले ॥१॥ येवढी चित्तनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातिकुळाची वारी । कोण पुसे थोरिवा ॥२॥ भुक्तिमुक्तीचें सांकडें । तयां न पडेचि बापुडें । चित्तनेंचि कोडें । सर्व हरे तयांचें ॥३॥ एकाजनादनीं मन । दृढ ठेवावें बांधून । चित्तनेंचि जाण । सर्व लाभ घडती ॥४॥

१८९४. चित्तनें पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी । चित्तन तें सार सर्वासी । व्रतांतपांसी चित्तन ॥१॥ चित्तनें यज्ञदान धर्म । चित्तनें घडे नाना नेम । आणिक तें धर्म । चित्तन घडे सर्वथा ॥२॥ चित्तनें वेदशास्त्र पुराण । नाना मंत्र तंत्र पठन । नाना तीर्थांचें भ्रमण । चित्तनें होय ठायींच ॥३॥ ऐसा चित्तनमहिमा । नाहीं आणीक उपमा । एकाजनादनीं प्रेमा । चित्तनें चित्तितां ॥४॥

१८९५. चित्तनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तथा म्हणती ऋषि तपी । पुराणीं ते सर्व ॥१॥ नारदें सांगोनियां मंत्र । केला जर्गा तो पवित्र । चित्तनायेवढें पात्र । आन नाहीं सर्वथा ॥२॥ चित्तनें शुकादिक मुक्त । राजा जाहला परीक्षित । ऐसें अपार आहेत । चित्तनें मुक्त जाहले तें ॥३॥ चित्तनाची येवढी थोरी ।

गणिका नारी परद्वारीं । वाचे उच्चारितां हरी । मोक्षधामीं बैसविली ॥४॥ चित्तनें हनुमंता समाधि । तुटोनि गेली आधिव्याधि । एका-जनादर्नीं बुद्धि । चित्तनींच जडलीसे ॥५॥

१८९६. चित्तनें बिभीषण-मुक्त । चित्तनें जाहला जनक जीव-न्मुक्त । चित्तनें कुळ सरित । सर्व भावें हरी होय ॥१॥ आवडी चिं-तावे चरण । हुजें नको मानधन । नाम स्मरणावांचून । चित्तनचि नसो ॥२॥ ऐसा एकविध भावें । चित्तन असो मनीं जीवें । एका-जनादर्नीं देव । तया पाठीं धांवतसे ॥३॥

१८९७. जाईन पंढरी । हेंचि चित्तन धरीं । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तातें ॥१॥ धरुनि पहा विश्वास । नका आणिक सायास । पहातसे वास । चित्तनाची सर्वथा ॥२॥ न धरीं माझे आणि तुझे । भार घाली पार वीसें । एकाजनादर्नीं हुजें । मग नाहीं तयातें ॥३॥

१८९८. पंढरीसी जावया । सदा हेत मानसीं जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तातें ॥१॥ दढ मनींचें चित्तन । वाचे विठ्ठलचि जाण । होतु कां कोटी विघ्न । परी नेम न टळे सर्वथा ॥२॥ एकाजनादर्नीं भाव । नुपेक्षी तया देव । करुनि संसार वाढ । निजपदां ठाव देतुसे ॥३॥

१८९९. देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरी निवासा । स्म-रणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें ॥१॥ तोचि होय हरीचा दास । तेणें पुरती सर्व सायास । नाहीं आशापाश । चित्तनावांचुची सर्वथा ॥२॥ ध्यानीं मनीं नारायण । सदा सर्वदा हें चित्तन । एकाजनादर्नीं मन । जडलेसे हरिपार्यीं ॥३॥

१९००. चित्तन तें हरिचरण । हेंचि कलीमाजी प्रमाण । सर्व पुण्याचें फळ जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥ मार्गें तरले पुढें तरती । याची पुराणीं प्रचीती । वेदशास्त्र जया गाती । श्रुतीही आनंदे ॥२॥ हेंचि सर्वांशीं माहेर । भूवैकुंठ पंढरपूर । एका-जनादर्नीं नर । धन्य जाणा तेथींचे ॥३॥

१९०१. चित्तन तें करी सदा । रामकृष्ण हरिगोविंदा ॥१॥ हेंचि एक सत्य सार । वांयां व्युत्पत्तीचा भार । नको जप तप अन्नछान । वाचे वदे नारायण । एकाजनादर्नीं भाव । अवचा देहीं पाहें देव ४

भाग दुसरा.

कलिप्रभाव.

१९०२. येऊनि नरदेहीं वांयां जाय । नेणे संतसंग कांहीं उपाय ॥१॥ कळीं वाढलासे अधम । ब्राह्मण सांडिती आपुलें कर्म ॥२॥ छुद्र याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥ देव-पूजा नेणे कर्म । न घडे स्नानसंध्या धर्म ॥४॥ ऐसा कलीचा महिमा । कोणी न करी कर्माकर्म ॥५॥ एकाजनादनीं शरण । घडो संतसेवा जाण ॥६॥

१९०३. मंत्र तंत्रांची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्रा-
म्हण ॥१॥ ऐसा कलीमाजी अधर्म । करिताती नानाकर्म ॥२॥
वेदशास्त्रीं नाहीं चाड । वांयां करिती बडबड ॥३॥ एकाजनादनीं
धर्म । अवघा कलीमाजी अधर्म ॥४॥

१९०४. कलीमाजी नोहे अनुष्ठान । कलीमाजी नोहे हवन ।
कलीमाजी नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें ॥१॥ नोहे योग-
यागाविधी । नसती वंगीं ये उपाधी । वाढतसे भेदबुद्धि । नोहे
सिद्धी कोणती ॥२॥ न चले कर्माचें आचरण । विधिनिषेधाचें महि-
मान । लोपलीं तीर्थे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥ न टाके
कोणाचा कोठें भाव । अवघा लटिका वेवसाय । एकाजनादनीं
भव । जेथें तेथें वसतसे ॥४॥

१९०५. कौणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गूढ
वांयां शास्त्र ॥१॥ आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी
पीक न होय ॥२॥ अनाशुष्टि भेष न पडे निर्धार । ऐसा
अनाचार कलीमाजी ॥३॥ एकाजनादनीं निवाचा स्वभाव । न
कळे तया भाव कोण कैसा ॥४॥

१९०६. पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति
ते धर्म ॥१॥ स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट

जाण मद्यपी ते ॥२॥ नीचाचें सेवन करती घरोघरी । श्रानाचिथे परी पोटा भरती ॥३॥ एकाजनार्दनी आपुला स्वधर्म । सांडूनियां वर्म होती-मूढ ॥४॥

१९०७. कलिमाजी दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्याचा बडिवार ॥२॥ तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकू । फजीतखोर ऐसे देव तयाचे तोंडांवर धुंकू ॥३॥ एकाजनार्दनी सर्वभावे सोपा पंढरीराव । तया सांडोनि कोण पुसे या देवांची कायसी माव ॥४॥

१९०८. कलियुगामाजी थोर जालें पाषांड । पोटासाठी संत जाले उदंड ॥१॥ नाही विश्वास संतदया मानसी । बोलती वायां-विण सौरस अवघा उपहासी ॥२॥ वेद पठन शास्त्र संभाषे पुराण-मत । अवघे बोधोनि देविते बोलती वाचाळ मत्त ॥३॥ देव भजन संत पूजन तीर्थ महिमा न कळे मूढा । ऐसे कलियुगी जाले जाणत जाणत दगडा ॥४॥ एकाजनार्दनी कायावाचा राम जपा । सोपें हें साधन तेणें नोहे पुण्यपापा ॥५॥

१९०९. या पोटा कारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्मज्ञान त्यांचे मुखें ॥२॥ श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । काहीं न ते भिती पुण्यपापा ॥३॥ एकाजनार्दनी सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥

१९१०. वंदूं श्रीभाविक जन । एकावें साधन पावन । कल-युगी अज्ञान । अभाविक पै होती ॥१॥ न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यात गायत्री मंत्र । जप तप राहिले ॥२॥ यज्ञ यागादिक दान । कोणां न कळे महिमान । अवघे जाहले अज्ञान । न कळे काहीं ॥३॥ लोपेल मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध । पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥ ऐशियांनें करावें काय । तिहीं ध्यावे विठ्ठल पाय । एकाजनार्दनी ध्याय । विठ्ठल नाम आवडीं ॥५॥

१९११. कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावे ॥१॥ कलयुगामाजी आभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥ नानापरिचीं मते नसती दाविते । नाममंत्र जपती अविधीने ॥३॥ एकाजनादनी पातकाची राशी । नाम अहिर्निशी न जपती ॥४॥

१९१२. अल्प तें आयुष्य अल्प धन कली । मर्यादा हे केली संतजनी ॥१॥ अन्नमय प्राण न घडे साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥ असत्याचे गृह भरलें भांडार । अवघा अनान्वार शुद्धबुद्ध ३ एकाजनादनीं झणोनि येते कीव । बुडताती सर्व महाडोही ॥४॥

उपदेश.

भक्तिस्तोम माजविणाऱ्या बाह्य वेषधाऱ्यांस उपदेश.

१९१३. भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥१॥ अग्निहोत्राचा सुकाळ । वडा पिंपळासी काळ ॥२॥ तिन्ही देव पिंपळांत । अग्निहोत्रीं केला घात ॥३॥ झणती सोमयाग करा । सुख धरुनि मेंढा मारा ॥४॥ शेंदूर माखूनियां धोंडा । चाळविते पोरें रांडा ॥५॥ एकाजनादनीं नेम । सर्वांठार्थी पुरुषोत्तम ॥६॥

१९१४. भक्त रागोला तवकें । देव फोडोनि केले कुटके ॥१॥ कटकट मूर्तिं मामुती करा । मेण लावुनि मूर्ति जडा ॥२॥ न जुटे न जळे कांहीं न मोडे । त्या देवाचे केले तुकडे ॥३॥ रांडवा झणती आगे आई । कैसा देव फोडिला बाई ॥४॥ जवळींच शुद्ध असतां देवो । भक्तांसी पडिला संदेहो ॥५॥ शाळीग्राम शुद्ध शिळा । हारपळीया उपवास सोळा ॥६॥ चवदा गांठींचा बांधिला दोरा । तोही अनंत नेला चोरा ॥७॥ अनंताशीं अंतु आला । भक्तां तेषें खेवु जाहला ॥८॥ एकाजनादनीं भावो । नाहीं तंव कैचा देवो ॥९॥

१९१५. देव झणती मेसाबाई । पूजा अर्चा करिती पाही ॥१॥ नैवेद्य वहाती नारळ । अवघा करिती गोंधळ ॥२॥ मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ॥३॥ बळेंचि आणिताती अंग । नाचताती शिमनीं सांगा ॥४॥ राकळ देवांचा हा

देव । विसरती तथा अहंभाव ॥५॥ एकाजनार्दनीं ऐसा देव ।
येथें कैचा आमुचा भाव ॥६॥

१९१६. फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणांसाठीं जग
पीडिती काळ तोंडें मोठी ॥१॥ नको तथा देवा आठव मजसी ।
विठ्ठल मानसीं आक्षी ध्याऊं ॥२॥ अविचारी देव अविचारी भक्त ।
देवाकारणें मारिती पशुघात ॥३॥ एकाजनार्दनीं जळो ऐसा देव तो
भांड । विठ्ठल विठ्ठल न ह्याणे त्याचें काळें तोंड ॥४॥

१९१७. आलों ऐकोनि खंडोबाची थोरी । वाघा होउनी मंज
मागा ह्मणती वारी ॥१॥ ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां
पोट न भरे जाण ॥२॥ सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । रांडा-
पोरें त्यजिलीं जालों काळतोंडा ॥३॥ गेले दोनी ठाव आतां कोटें
उरला वाव । एकाजनार्दनीं भेटवा मज पंढरीरावो ॥४॥

१९१८. पूजिती खंडेराव पत्तर भरिती । विठ्ठल विठ्ठल न
ह्मणती अभागी ते ॥१॥ लाउनी भंडार दिवटी घेती हातीं । विठ्ठल
म्हणतां लाजती पापमती ॥२॥ ऐसियासी भाव सांगावा तो कवण ।
एकाजनार्दनीं कायावाचा शरण ॥३॥

१९१९. सांडोनियां विठाबाई । कारे पूजितां मेसाई ॥१॥
विठाबाई माझी माता । चरणीं लागो इचे आतां ॥२॥ अरे जोगाई
तुकाई । इजपुडें वापुळ्या काई ॥३॥ एकाजनार्दनीं माझी आई ।
तिहीं लोकीं तिची साई ॥४॥

१९२०. प्रेमें पूजी मेसाबाई । सांडोनियां विठाबाई ॥१॥
काय देईल ती वोंगळ । सदा खाय अमंगळ ॥२॥ आपुलीये इच्छे-
साठीं । मारी जीव लक्ष कोटी ॥३॥ तैसी नोहे विठाबाई । सर्व
दीनांची ती आई ॥४॥ न सांडीचि विठाबाई । एकाजनार्दनीं पायीं ॥५॥

१९२१. म्हणती देव मोठे मोठे । पूजिताती दगड गोटे ॥१॥ कष्ट
नेणती भोगिती । वहा दवडाते म्हणती ॥२॥ जीत जीवा करुनि
वध । दगडा दाविती नैवेद्य ॥३॥ रांडापोरें मेळ जाला । एक
म्हणती देव आला ॥४॥ नाक घासुनी गव्हार । देवा म्हणती गुन्हे-
गार ॥५॥ एकाजनार्दनीं ह्याणे । जन भुललें मूर्खपणें ॥६॥

१९२२. पाषाणाची करुनि मूर्ति । स्थापना करती द्विजमुखें
॥१॥ तयां ह्मणताती देव । विसरुनी देवाधिदेव ॥२॥ मारिती पशू-
च्या दावणी । सुरामानीं आल्हाद जयां ॥३॥ आमुचा देव ह्मणती
भोळा । पहा सकळां पावतसे ॥४॥ ऐशा देवा देव ह्मणेना कोणही ।
एका विनवी जनार्दनीं ॥५॥

१९२३. प्रतिमेचा देव केला । काय जाणे ती अवला ॥१॥
नवस करिती देवासी । ह्मणती पुत्र देई वो मजसी ॥२॥ न कळेचि
मूढा वर्म । कैसें जाहलेंसे कर्म ॥३॥ प्रतिमा केलीसे आपण ।
तेथें कैचें देवपण ॥४॥ देव खोटा नवस खोटा । एकाजना-
र्दनीं रडती पोटा ॥५॥

१९२४. देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार
कैसा ॥१॥ खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं
दोन्ही एक ॥२॥ एकाजनार्दनीं ऐसें देवभक्तपण । निलाजरे
जाण उभयतां ॥३॥

१९२५. करुनी नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र
होय पुढें ॥१॥ नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगितीं अधोर
पापमति ॥२॥ सदा सर्वकाळ निंदावे सज्जन । कायावाचा मन
परद्रव्यीं ॥३॥ परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी
पाप जोडे ॥४॥ ऐशिया पामरा दंड तो कोण । तयाचें घदन
कृष्णवर्ण ॥५॥ एकाजनार्दनीं नवसाचें फळ । कुळीं क्षाल्य
वाळ बुडवणा ॥६॥

१९२६. जयाचेनी सुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥
करती आणिकाची सेवा । ऐसे ते अभागी निदेंव ॥२॥ मुळींच नाहीं
देवपण । तेथें करती जप ध्यान ॥३॥ विसरुनि खऱ्या देवासी ।
भुलले आपुल्या मानसीं ॥४॥ सत्य सत्य बुडती जनीं । एका
शरण जनार्दनीं ॥५॥

१९२७. बोसघर वस्तीस काढ्या । तैसें या देवा कोण पुसे ॥१॥
सांडोनियां पंढरीराणा । बोस राना कोण धावे ॥२॥ घेती मांसाचें
अवदान । देवपण कैचें तेथें ॥३॥ ऐशिया देवासी पुजणें । एका-
जनार्दनीं खोटें जिणें ॥४॥

१९२८. थेडनी नरदेहा भूतान्तें पूजिती । परमात्मा नेणती
महामूर्ख ॥१॥ दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दविती बडिवार
पूजनाचा ॥२॥ रांडापोरें घेती नवसाचें बगाड । जुगवे लिगाड
तयाचेनी ॥३॥ आपण बुडती देवा बुडविती ॥३॥ अंतकाळीं
होती दैन्यवाणे ॥४॥ एकाजनार्दनी ऐसिया देवा । जो पूजी
गाढवा सम होय ॥५॥

१९२९. प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव । न करी निर्वाहो
आंगोअंगी ॥१॥ असतां सर्वत्र बाहेरी अंतरीं । संपुष्टाभीतरें ह्मणे
देव ॥२॥ तेचि हें द्वारका तेचि हे पंढरी । सर्वत्र न धरी तोची
भाव ॥३॥ तीर्थयात्रा करी देव असे क्षेत्रीं । घेर काय सर्वत्र
घोस पडलें ॥४॥ पुण्यक्षेत्रीं पुण्य अन्य क्षेत्रीं पाप । नवल
संताप कल्पनेचा ॥५॥ एकाजनार्दनी स्वतः सिद्ध असे ।
नाथिलेंचि पिसें मत वाद ॥६॥

१९३०. मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा ॥१॥
तेथें असे माक्षा वास । नको भेद आणि सायास ॥२॥ कलियुगीं
प्रतिमेपरतें । आसना साधन नाहीं निरुतें ॥३॥ एकाजनार्दनी शरण ।
दोन्ही रूपे देव आपण ॥४॥

१९३१. लावूनियां अंगा राख । ह्मणती सुख आह्मापार्शी ॥१॥
भोळे भाविका भोंदितो । भलते मंत्र तया देतो ॥२॥ म्हणती
आह्मां करा गुरु । उपचार पूजेचा ॥३॥ एकाजनार्दनी ते मैद ।
नाहीं गोविंद तयापार्शी ॥४॥

१९३२. अंगा लाऊनियां राख । करी भलतेंचि पाप ॥१॥ मेळवी
शिष्यांचा मेळा । अवघा भांगेचा घोटळा ॥२॥ नानापरी सांगे
मंत्र । नेणे विधि अपवित्र ॥३॥ न कळे ज्ञानाची द्वातवटी । सदा
परदार राहाटी ॥४॥ एकाजनार्दनी सांग । तेथें नाहीं पांडुरंग ॥५॥

१९३३. आम्ही जाहळों गोसावी । आमची विभूत चालवावी
॥१॥ भांग भुरका हें साधन । शिष्य मिळाले बहुकोण ॥२॥ हें तों
सांगचें साधन । राजी नाहीं जनार्दन ॥३॥ एकाजनार्दनी भाव ।
भाव तेथें वसे देव ॥४॥

१९३४. आम्हीं योग साधियेला । भांग भुरका तो आ-
गिला ॥१॥ योग न कळे तया मूढा । साधन काय तें दगडा ॥२॥
आंत काळा बाहेर काळा । नाम नाही अमंगळा ॥३॥ एकाजनार्दनीं
ते पामर । साधन साधिती ते खर ॥४॥

१९३५. अंगासी राख हुंगासी लंगोटी । गोसावी हातवटी मि-
रविती ॥१॥ अलख ह्याणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न
कळे मूढां ॥२॥ भांगेचा सुकाळ चेले करी मूढ । तया यम दूढ दंड
करी ॥३॥ अलक्ष अलक्ष आलख कळेना । जर्गी विटंबना उ-
गीच करती ४ एकाजनार्दनीं नका ऐसें सोंग । तेणें पांडुरंग अंतरेल ५

१९३६. संसाराचा धाक घेऊनियां पोटीं । जाहला हटतटीं गो-
सावी तो ॥१॥ पहिल्या परीस यातायाती मार्गें । शिणला उद्योगें
मीक मागूं ॥२॥ उठोनियां पाहाटे अलख मागावें । परतोनी
यावें झोंपडीसी ॥३॥ नाहीं तेथें कोणही दिसे केवीलवाणा । मग
ह्याणे नारायणा व्यर्थ जिणें ॥४॥ जरी असतो घरबारी स्त्री पुत्र
असती । आतां ही फजिती नको देवा ॥५॥ टाकूनियां वेध स्त्री करूं
धावे । तो आयुष्याचे हावे घ्रासियेला ॥६॥ राहिली वासना संसार
करणें । एकाजनार्दनीं ह्याणे जन्म घेती ॥७॥

१९३७. नवल दंभाचें कौतुक । अमहोत्री म्हणती या-
ज्ञिक ॥१॥ मंत्र तंत्राची कथा कोण । मुख्य गाइत्री विकिती ब्राह्मण
॥२॥ आम्ही स्वधर्मनिष्ठ पावन । दंभें म्हणती आपणां जाण ॥३॥
दाभिकाची भक्ति वाव । एकाजनार्दनीं नाहीं ठाव ॥४॥

१९३८. स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार ॥१॥
कनक फळ नाम गोमटें । बाहेर आंत दिसे कांटे ॥२॥ हारीर श्वेत
निनीसिक । तोंडाळ ओढाळ पति निंदक ॥३॥ ऐसी आचारहीन
बापुडी । एकाजनार्दनीं न धरी गोडी ॥४॥

१९३९. वेदाधिया बोला कर्मातें गोबिला । परी नाहीं भजला
संतांलागीं ॥१॥ घोकूनियां वेद द्वैत नव जाय । वाउगाचि होय
श्रम तया ॥२॥ तया अद्वैताच्या वाटा जाय तो करंटा । शीण
तो अघ्वाटां आदि अंत ॥३॥ एकाजनार्दनीं संतांसी शरण । गेलिया
पठन सर्व जोडे ॥४॥

१९४०. विद्या जालिया संपूर्ण । पंडित पंडिता हेळसन ॥१॥
धन जालिया परिपूर्ण । धनाढ्यासी हेळसन ॥२॥ कळतां आत्मज्ञान
स्थिति । भलल्यासवें वाद घेती ॥३॥ वृश्चिका अंगीं विष थोडें । तैसा
वादालागीं चढे ४ भुलोनि पामर । एकाजनार्दनीं वुडवी घर ॥५॥

१९४१. पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नाना-
परी ॥१॥ नायके कीर्तन न पाहे पंढरी । वैष्णवांचे द्वारीं न जाये
मूढ ॥२॥ नानापरीचे अर्थ दाखवी बोंगळ । सदा अमंगळ बोले
जना ॥३॥ हिंडे दारोदारीं म्हणे पुराणीक । पोटासाठीं देख सोंग
करी ॥४॥ वाचाळ आगळा बोलों नेदी लोकां । एकाजनार्दनीं देखा
फजीत होय ॥५॥

१९४२. भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण
॥१॥ काय उणे मग भांडा । बोलती वाउगें तें तोंडा ॥२॥ वेद
शास्त्र नीति नाही । सैरावैरा बोलणें पाही ॥३॥ एकाजनार्दनीं पा-
षांड । हाणोनि फोडा त्याचें तोंड ॥४॥

१९४३. शहाणा हो शहाणा म्हणविसी । हरीभक्ती कारे
वरवर करिसी ॥१॥ उगीच कासया करसील फड । जग हें बो-
धावया बापुडें ॥२॥ अंतर भक्ति न करिसी मूढा । कासया लौ-
किकीं मिरविसी बापुडा ॥३॥ एकाजनार्दनीं धरनी कान । संतां-
पार्यां नाचे सांडुनी अभिमान ॥४॥

१९४४. तीर्थां जाती उदें । त्याचे पाठीमागें तोंडें ॥१॥ मन
वासना ठेउनी घरीं । तीर्थां नेली भांडखोरी ॥२॥ गंगेंत मारितां
बुडी । मन लागलें बिन्हाडीं ॥३॥ नमस्कार करतां देवासी । मन
पायपोसापासीं ॥४॥ लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना
॥५॥ एकाजनार्दनीं स्थिर मन । नाही तंव काय साधन ॥६॥

१९४५. आशा टाकुनी फकीर जाला । परी भिक्षा मागणें
जन्म गेला ॥१॥ तैशी नोहे परमार्थ रहाटी । शुद्ध मन करीजे पोटीं
॥२॥ सर्वाभूर्ती नांदे एकदेव । वाउगांकां वाढावा अहंभाव ॥३॥
जे जे वाणी स्तुति केली । ती ती देवासी पावली ॥४॥ ऐसा धरी
दृढभाव । एकाजनार्दनीं मागे ठाव ॥५॥

१९४६. ब्रह्मचारी म्हणती म्हंत. । सदा विषयावरी चित्त
॥१॥ तेसोनियां कौपील । अंतरीं, तों निषय ध्यान ॥२॥ बोले जैसा
रसाळ । भाव अंतरीं अमंगळ ॥३॥ एकाजनार्दनी सोंग. । तथा
त मिळे संतसंग ॥४॥

१९४७. आक्षी मुक्त म्हणोनि विचरती मही । मुक्त ही पदवी
नाही अंगी ॥१॥ सैर धावे मन नाही पै अटक । मुक्तज्ञान मौक्तिक
बायां जाय ॥२॥ भूतमात्रीं झोडो करिती, नानापरी । वेदशास्त्र
निर्धारीं ठाडकें नाही ॥३॥ एकाजनार्दनी कायसे ते मुक्त । जरीं
जाणा फजीत निलाजिरे ॥४॥

१९४८. वेद विधि कांहीं न कळे पाठका । गुणदोष देखा म-
ळीन सदा ॥१॥ दशग्रंथीं ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन
भलल्यासी ॥२॥ सर्व ब्रह्मरूप ऐसें बोले वेद । तेथे वादावाद
उरला नाही ॥३॥ ओहं सोहं कोहं नाही ठाव । उगेचि गौरव
मिरवी ज्ञान ॥४॥ एकाजनार्दनी ब्रह्मज्ञानासाठीं । हिंडताती कोटी
जन्म घेत ॥५॥

१९४९. वेद बोलिला जो जो गुण । तो तो नव्हेचि पठन ॥१॥
वेदें सांगितलें न करी । ब्रह्मद्वेशी दुराचारी ॥२॥ न करा सुरापान ।
कन्या सो विक्रय जाण ॥३॥ ऐसीवेदाची मर्यादा । न कळेचि मति-
मंदा ॥४॥ निजमुखें स्वयें बोले वेदु । न करावा परापवादु ॥५॥
एकाजनार्दनी शरण । वेदाचें नोहे आचरण ॥६॥

१९५०. कळीमाजी संत जाले । टिका टोपी लाविती भले ॥१॥
नाहीं बर्मानें साधन । न कळे हृदयीं आत्मज्ञान ॥२॥ सदा सर्वदा गुर-
गुरी । द्वेष सर्वदा ते करी ॥३॥ भजनीं नाही चाड । सदा विषयीं
कबाड ॥४॥ ऐसिया संतांचा सांगात । नको मजसी आदिअंत ॥५॥
भोलियाच्या पायीं । एकाजनार्दनीं ठाव देई ॥६॥

१९५१. होती पोटासाठीं संत. । नाही हेतः त्रिदलीं ॥१॥
तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥ घालुनी माळा
सुदा गळीं । दाविती जिव्हाळा वरीवरी ॥३॥ एकाजनार्दनीं ते पामर
भोगिती अघोर यातना ॥४॥

१९५२. बैसोनि एकांतीं । सांगती कोरब्धा त्या गोष्टी ॥१॥
ह्मणती करारे भजन । आपण नेणें जैसा श्वान ॥२॥ म्हणे करा
पंढरीची वारी । आपण हिंडे दारोदारी ॥३॥ ऐशियाचा उपदेश ।
एकाजनादनीं ह्मणे नाश ॥४॥

१९५३. वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धांत
बोलतां उरी न ठेवी कांहीं । लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुले
ठायीं । वेडे वेडे चार करितां मोक्ष नये हातां ॥१॥ ती खूण वे-
गळी विरळा जाणे एक । जाणीव प्राप्तोनि त्यासी बाणे देख ॥ध्रु०॥
अष्टांग योग जाणे मंत्र तंत्र कळा । प्रबोध भक्तीनें वश्य सिद्धी
सकळा । वर्म चुकला भाग्यहीन अंधळा । मी कोण हेंचि नेणे कळा
त्या विकळा ॥२॥ सिद्धांत एक निका सावध ऐका । सुखासी
मेळवितें वर्म नातुडे फुका । भाव धरुनी संतांपायी नाम बोळखा ।
तेंच एकाजनादनीं भेटी देखा ॥३॥

१९५४. शतावर्ती श्रवण अधिक पैं जालें । तेणें अंगा आलें
जाणणेंपण ॥१॥ पुराण श्रवण लौकिक प्रतिष्ठा । विचार चोहट्टा
जाणिवेचा ॥२॥ श्रवण तो लौकिक मनीं नाही विवेक । बुद्धीसी
परीपाक कैसेनी होय ॥३॥ मी एक ज्ञाता मिरवी लौकिक । म्हणोनी
आक्षेपक सभेमाजी ॥४॥ नानापरि व्यक्ति मिरवी लोकांप्रति ।
वाढवितो महंती मानालागीं ॥५॥ मी एक स्वयंपाकी मिरवी लौकिकां ।
इतर कर्मासी शुद्धि नाही ॥६॥ कर्माकर्मां कांहीं न धरी कंटाळा ।
मानतो विटाळा ब्राह्मणाच्या ॥७॥ मजहुनी ज्ञाता आणीक तो नाही ।
ऐसें जाणीवेचे डोहीं गवें गेला ॥८॥ नित्य पुढिलाचे गुण दोष
आरोपितां । श्रवणाची निष्पत्ति फळली ऐशी ॥९॥ लौकिक प्रतिष्ठा-
धनावरी आस्था । वरि वरी हरिकथा काय करसी ॥१०॥ एकाज-
नादनीं साचं न रिधे मन । तंववरी समाधान केवि होय ॥११॥

१९५५. करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दाहण ।
रुका वेंचितां प्राण । जाऊं पाहे ॥१॥ द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरि-
कथा वरी वरी । बीज अग्नी माझारी । विरुढे कैसें ॥२॥ टाळीं
लावूनियां जाण । दढ घालितां आसन । अंतरीं तो ध्यान । वळभेचें

॥३॥ धनलोभाचा बोणवा । तेणें जाळिलें जीवभावा । हरिकथेचा
करी हेवा । लोकारुढी ॥४॥ धनलोभीं आसक्तता । हरिकथा करी
वृथा । तयासी तो परमार्थ तस्त्रता । न घडे जाणा ॥५॥ एकळीच
कांता । नाश करी परमार्था । तेंथें धनलोभ येता । अनर्थाचि होय
॥६॥ एकाजनादर्दनी । काम क्रोध लोभ तिन्ही । द्रव्यदारा
स्यजोनी । नित्य तो मुक्त ॥७॥

१९५६. विसरुनी विठोबासी । भरले हव्यासीं साधन ॥१॥
काय त्यांचा फळे मंत्र । कोण पवित्र म्हणे तयां ॥२॥ दाविती
वरी वरी भक्ति । अंतरां युक्ति वेगळीच ॥३॥ एकाजनादर्दनी जप ।
वाउगें तप करती ते ॥४॥

१९५७. अष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती
तप ॥१॥ वायु ते आहार असती दिगंबर । परी न कळे विचार
देव कोठें ॥२॥ कैशी तया भ्रांती असोनी देव जवळा । रिघती सा-
धन कळा हुडकित्ती ॥३॥ एकाजनादर्दनी तया नाहीं सुख । संतां-
वांचुनी देख मार्ग न लागे ॥४॥

१९५८. आहारे निदेंवा काय करसी तप । वाउगाचि जप
शांतीविण ॥१॥ आहारे पामरा नेणसी देवासी । वाउगा शिणसी
काय काजा ॥२॥ आहारे तामसा कोण लुह्ती गती । संतांची प्रचीति
नाहीं लुज ३ एकाजनादर्दनी ऐसा हीन भागी । भूभार जगीं वांयां जाहला ४

१९५९. कामक्रोध लागले मागें । तप करुनी काय सांगें ॥१॥
कासया जाशी वनांतरां । कामक्रोध भरले अंतरां ॥२॥ वर्नां जाऊ-
नियां चिता । रात्रंदिवस घोकिशी कांता ॥३॥ योग अभ्यास न कळे
वर्म । शिणतो मूढ धांवतें कर्म ॥४॥ कर्मीं लिहिली न चुके रेखा ।
म्हणे जनार्दनी एका ॥५॥

१९६०. सर्पें ददुर् धरियेला मुखीं । तोही मंक्षिका शेखीं धरी-
ससे ॥१॥ तैसे ते अभागी नेणतीच काळ । वाउगा सधळ करिती धंदा
॥२॥ नेणती नेणती रामनाम महिमा । व्यर्थ तप श्रमा शिणती वांयां
३ एकाजनादर्दनी तपाचें हें तप ॥ तो हा सोपा जप श्रीरामनाम ४
१९६१. योग साधोनी पंचाशि साधिती । न कळे योगाची गती

फजीतखोरा ॥१॥ वाउगें साधन वाउगें साधन । तेणें विटंबन होत
असे २ एकाजनार्दनीं योगाचा योग । भजे पांडुरंग एका भावें ॥३॥

१९६२. होडनी मानभाव । अवघा बुडाविला ठाव ॥१॥ नाहीं
चित्त शुद्ध गती । द्वेष देवाचा करती ॥२॥ धरती उफराटीं
काठी । रांडापोरें भोंदी वाटीं ॥३॥ नसेनियां काळेपण । अंगा ला-
विती दूषण ॥४॥ एकाजनार्दनीं देवा । जळो जळो त्यांची सेवा ॥५॥

१९६३. सांगती ते ज्ञान तैसें । श्वान सूकरासरिसें ॥१॥
अंगीं नसोनि वर्म । दाविताती गुण कर्म ॥२॥ द्वैताचीं दावणी वाढ ।
भुलविती रांडा नाड ॥३॥ अभागी ते पामर । नर्क भोगिती
अघोर ॥४॥ सांगती पुराणकथा । उभेबाजारीं सर्वथा ॥५॥
एकाजनार्दनीं नाहीं भाव । तेथें कैचा उभा देव ॥६॥

१९६४. सुंदर विभूति लावी अंगीं । मिरवी जर्गी भूषण ॥१॥
घाल्लनियां गळां माळा । वागवी गवाळा वोंगळ ॥२॥ नेणे कधीं योग-
याग । दावी सोंग भाविकां ३ एकाजनार्दनीं भाव । नाहीं तेथें कदा देव ४

१९६५. काय तें वैराग्य बोकडाचे परी । भलतिया भरिं पड-
तसे ॥१॥ काय ती समाधी कुक्कुटाचे परी । पुढेंचि उकरी लाभ
नेणे ॥२॥ बैसोनी आसनीं वाउगें तें ध्यान । सदा लक्षी मान
आपुलाचि ॥३॥ घाल्लनियां जेठा बैसलो करंटा । करितसे वेष्टा
मकंटा परी ॥४॥ नाहीं शुद्ध कर्म योगाचा विचार । सदा परद्वार
लक्षितसे ॥५॥ ऐशिया पामरा कायसा तो बोध । एकाजनार्दनीं
शुद्ध खडक जैसा ॥६॥

१९६६. करुनी वेदशास्त्र पठण । निर्धारितां मिजज्ञान ॥१॥
करुनी वेदशास्त्र श्रवण । होय शिश्रोदर परायण ॥२॥ महा मोहो
गिलिला ज्ञाना । क्षरण एकाजनार्दना ॥३॥

१९६७. सांगे ब्रह्मज्ञान गोष्टी । माते पाहतां होतो कष्टी ॥१॥
काय ज्ञान तें जाळवें । वदन तथाचें तें न पहावें ॥२॥ करी कथा
सांगे पुराण । दायां मिरवी थोरपण ॥३॥ जन्मला जिचे कुशीं ।
तिसी म्हणे अवदसा ऐसी ॥४॥ ऐसें नसो तें संतान । एका
विनवी जनार्दन ॥५॥

१९६८. आघडीनें माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे वि-
वसी पाठीं लागे ॥१॥ सांगे लोकांपाशीं मुखें ब्रह्मज्ञान । झाला
स्त्री आधीन स्वदेहें तो ॥२॥ बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी ।
मातेसीं करंटी ह्मणे नष्ट ॥३॥ एकाजनार्दनीं ते जन अधम । चौ-
थ्यांशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४॥

१९६९. सांगे बहु सोपया गोष्टी । करूं नेणे तो हातवटी ॥१॥
ऐसें याचें नको ज्ञान । ज्ञान नोहे तें पतन ॥२॥ सांगे लोकां
उपदेश । आपण नेणे तो सायास ॥३॥ शरण एकाजनार्दनीं ।
त्याची अमंगळ वाणी ॥४॥

१९७०. सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार
न कळे ज्यांसी ॥१॥ वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा
संभार सांगताती ॥२॥ पुराण व्युत्पत्ती वाउग्या त्या कथा ।
सांगती सर्वथा हितपर ॥३॥ एकाजनार्दनीं अनुभवावांचुनी ।
कोरडी ती काहाणी ब्रह्मज्ञान ॥४॥

१९७१. येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासी । कां रे प्रपं-
चासी गुंतुनी पडसी ॥१॥ वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरीचें
बोल सर्व वायां ॥२॥ वृंदावनाचे परी वरवर रेखा । तैसे पढत-
मूर्खां वेद गोष्टी ॥३॥ एकाजनार्दनीं प्रपंच टाकुनी । परमार्थ
साधनीं रिघे वहिला ॥४॥

१९७२. रडती पोटासाठीं । झालों म्हणती संन्यासी ॥१॥ वर्म
न कळेचीं मूढां । होतो फजित रोकडा ॥२॥ जनीं नारायण ।
अवघा भरला जनार्दन ॥३॥ तडातोडीं करुनी वर्म । चुकला तो
अधम ॥४॥ सर्वां ठाईं नारायण । एकाजनार्दनीं भजन ॥५॥

१९७३. त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती
अंतकाळीं ॥१॥ घेउनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचें । गुंतलासे आशे
वायां जाये ॥२॥ नारायण नामीं नाहीं पै आचार । सर्व अना-
चार स्त्रीतें लक्षी ॥३॥ एकाजनार्दनीं संन्यास लक्षण । गीतेमाजी
कृष्ण बोलियेला ॥४॥

१९७४. त्यागून कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं

मानसीं ॥१॥ शिखा सूत्र त्यागून जाण । करी दंडासी ग्रहण ॥२॥
नित्य भिक्षा पुत्राधरी । मठ बांधोनी राहे द्वारी ॥३॥ एकाजना-
दर्दनी संन्यास । वांयाचि नाश कावेचा ॥४॥

१९७५. घालुनी आसन पोटी भाव नाही । घोयां केली पाहीं
विटंबना ॥१॥ देव सर्वाभूतीं तयासी न कळे । वाउगें गवाळें पस-
रिलें ॥२॥ अंतरीं तो हेत द्रव्य मिलेल काहीं । वरपांग दावी नेप-
धारी ३ एकाजनादर्दनी ऐशिया सोंगारी । काय देवा तयासी वंड करा ४

१९७६. डोई बोडोनी केली खोडी । काया विटंबिली यापुडी
॥१॥ ऐसें नोहे निर्गळपण । शुद्ध करी कां अंतःकरण ॥२॥ राख
ळाउनी वरच्यावरी । इंद्रियें पीडिलीं अंरोवरी ॥३॥ संभ्यास्नान
द्वादश टिके । फासे घालुनी कापी गळे ॥४॥ वगळा लाऊनियां
टाळी । ध्यान धरुनि मरत्य गिळी ॥५॥ पाय घालुनी आडवा ।
काय जपतोरी गाडवा ॥६॥ कन्येसमान घरची दारी । तिशीं
व्यभिचार करिती ॥७॥ लोकांमध्ये मिरविशी थोरी । घरची स्त्री
परद्वारी ॥८॥ श्रान आले चुक्रीपणा । नघळोनी सांडी तो वहाणा
॥९॥ एकाजनादर्दनी निर्भळ भाव । तेथें द्वेषा कैचा ठाव ॥१०॥

१९७७. पडवैरियांचा करावा आधीं नाश । मग सुखें सं-
न्यास घ्यावा जगीं ॥१॥ आशा मनीशा यांचा तोडोनियां पाश ।
मग सुखें संन्यास घ्यावा आधीं ॥२॥ एकाजनादर्दनी संकल्पाचा
त्याग । सुखें संन्यास मग घ्यावा आधीं ॥३॥

१९७८. संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेणें तया अधर्म घोड-
चला ॥१॥ कर पात्रीं भिक्षा हाचि त्याचा धर्म । न करितां अधर्म
स्वयें जोडे ॥२॥ नाश करावे षड्वैरी नेमें । तथा संन्यास वःगें
हाणिलेती ॥३॥ एकाजनादर्दनी गृहस्थाची घरा । फजिती बाजारा
उभ्या होय ॥४॥

१९७९. सुपजे अनुताप ज्ञान । काय घेउनी विज्ञान ॥१॥ अनु-
तापाधिण । व्यर्थ संन्यास ग्रहण ॥२॥ संन्यास घेतलियापाठीं । काम
सुपजावा पोटीं ॥३॥ ऐतें संन्यास लक्षण । एकाजनादर्दनी स्वरूप ॥४॥

१९८०. वासनैचें वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवें राया-

वरी तोडी ॥१॥ यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखें
विचरतु जाई ॥२॥ मन दंडिजे तोचि घेई सुदंडु । जीवनेंविण
कमंडळु अखंडु ॥३॥ एकाक्षर जप करी । क्षराक्षरातीत धारणा
धरी ॥४॥ खानेदाचे करी करपात्र । सहजी सहज सेवी नारायण
वक्त्र ॥ एकाजनार्दनी सहज संन्यासु । सहजी सहज तेथें न लगे आयासु ६
१९८१. वासना विषयी सदा वसे । तेथें देवा कोण पुसे ॥१॥
सदा तळमळी मन । करी ध्यान विषयाचे ॥२॥ रात्रांदिवस करी
चिंता । नाठवी सर्वथा रामनाम ॥३॥ एकाजनार्दनी नाही भाव ।
तंव कैचा भेटे देव ॥४॥

१९८२. वरीवरी दावित्ती आचार । अंतरीं तो अनाचार ॥१॥
मुखीं नाही कधीं नाम । सदा काम विषयाचा ॥२॥ नेणें कधीं
संतसेवा । न करी देवा पूजन ॥३॥ शरण एकाजनार्दनी । ऐसा
जन्मला तो जनी ॥४॥

१९८३. नाही ध्यान तें अंतरीं । सदा विषयी दुराचारी ॥१॥
स्वप्नीं नेणे नामस्मरण । करी विषय सेवन ॥२॥ अतीत अभ्यागत ।
जया नावडे चित्तांत ३ एका शरण जनार्दनी । ऐसा धामर तो जनी ४

१९८४. विषय प्राप्तीलागीं जाण । धरी वकापरी ध्यान ॥१॥
विषयीक गायन करी । जैसा खर भुंके खरी ॥२॥ नाही संत-
चरणां मन । सदा विषयावरी ध्यान ॥३॥ विषय लोटी परता
होई । एकाजनार्दन पायी ॥४॥

१९८५. तोंडभरी विवेक मनीं वाहे अभिलाख । विवेक केला
रंक विषयाचा ॥१॥ वैराग्यविण ज्ञान बोलती तें उणें । घरोघरीं
पोसणें लाविताती ॥२॥ जुचाट परिपाठी सांगताहे गोष्टी । विरक्ती-
विण पोटीं ज्ञान नेषे ॥३॥ परिसोनी ग्रंथ निरौपी ज्ञानकथा । मनीं
वाहे आस्था विषयांची ॥४॥ आरंभीच डाव पडियेला खोटा ।
पचलें नाही पोटा रामनाम ॥५॥ धडधडीत वैराग्य वरी वाहे
विवेक । ज्ञानासी तो एक अधिकारी ॥६॥ वैराग्य विवेक बाणलेंसे
अंगी । ज्ञान तयालागीं वोरसलें ॥७॥ एकाजनार्दनी विवेकेशी
भेटी । वैराग्यविण गोष्टी फोल होय ॥८॥

१९८६. बांधूनिद्यां पर्णकुटी मढी । त्यावरी गुढी अद्वैताची ॥१॥ ऐसे मिरविती सोंग चायां । नरका जावया उच्छासें ॥२॥ नेणे कधी संतांचें पूजन । सदा सर्वदा परधनीं मन ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । ऐसें रोंग मिरविती जनीं ॥४॥

१९८७. पाट भरावया भांड । जैसा वडवडी तोंड ॥१॥ तेंवि विषयालागीं जाण । शास्त्र व्युत्पत्ती श्रवण ॥२॥ विषयवासना धरुनी थोर । दावी घरवर आचार ॥३॥ जेविं काग विष्टा देखे । तेविं विषय देखोनी पोखे ४ हाणे जनार्दनाचा एका । सुटिका नोहे तथा देखा ५

१९८८. आडक्याकारणें जीव जात । ह्मणती आर्षी उदार भक्त ॥१॥ ऐसिया दाभिकांसी । दुरी होय हरी त्यांसी ॥२॥ गाजराची तुळासाची । वाट पाहती विमानाची ॥३॥ एकाजनार्दनीं खोटां भाव । त्यासी न भेटे देव ॥४॥

१९८९. द्रव्याचिया आशे । कथा करणें सायासें ॥१॥ उभयतां नरका जोडीं । मेळविलीं तीं बापुडीं ॥२॥ गिरास कळुनि मन । करा कथा तें कीर्तन ॥३॥ देवा आड भक्तीची । एकाजनार्दनीं साची ४

१९९०. द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें ॥१॥ त्यांचिया दोषा नाहीं परिहार । वेदाचा विचार कुंठिताचि ॥२॥ शास्त्रांची तों मती न चाले सर्वथा । पुराणें हीं तत्त्वतां मौनावलीं ३ एकाजनार्दनीं दोषां नाहीं पार । रवरव निर्धारें भोगिताती ४

१९९१. द्रव्याचिये आशे करी जो कथा । वाडाळ तत्त्वतां जाणावा तो ॥१॥ द्रव्याचिये आशें वेद जे पढती । रवरव भोगिती कल्पवरी ॥२॥ द्रव्याचिये आशे पुराण सांगती । सकुळ ते जाती नरकामध्यें ॥३॥ द्रव्याचिये आशे कथेचा विकार । प्रत्यक्ष तो खरा मातंगचि ॥४॥ एकाजनार्दनीं नैराश्य भजन । तो प्राणी उत्तम कालियुगीं ॥५॥

१९९२. द्रव्य घेऊनियां उपदेश देती । माजोर ते होती जन्मो-जन्मी ॥१॥ द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मी ॥२॥ देऊनियां दान परतोनि घेती । सूकरं ते होती जन्मोजन्मी ॥३॥ द्रव्य घेऊनियां रंगीं जे नाचती । वैष्णव ते

न होती जन्मोजन्मीं ॥४॥ एकाजनार्दनीं निर्धनीं भजन ।
तेणें नारायण संतुष्टाचि ॥५॥

१९९३. द्रव्याचिया लोभें । तीर्थामध्यें रहाती उभे ॥१॥
सांगती संकल्प ब्राह्मण । तेणें निर्फळ तीर्थ जाण ॥२॥
संकल्पानें नाड । उभयतां ते द्वाड ॥३॥ संकल्पाविरहित धन ।
एकाजनार्दनीं पावन ॥४॥

१९९४. करिताती कथा । द्रव्य मागती सर्वथा ॥१॥ नाहीं पुण्य
दोघां गांठी । हीन भाग्य तीं करंटीं ॥२॥ नैराश्य कथा भजन । तेणें
सुष्टे नारायण ॥३॥ एकाजनार्दनीं वाणी । व्यास बोलले पुराणीं ॥४॥

१९९५. बाजारीं बैसोनि सांगे ज्ञान गोष्टी । कथेची राहाटी
वोपावोपी ॥१॥ मेळवोनी जन सांगे निरुपण । वाचे ब्रह्मज्ञान पोटा-
साठीं ॥२॥ न कळे पामरा आपुला विचार । करी अनाचार जगामध्यें
॥३॥ एकाजनार्दनीं ऐसे फजीतखोर । भोगिती अधोर नरक देखा ४

१९९६. दांभिकाची भक्ति । वरी वरी देहस्थिती । अंतरीं तो
गती । वेगळी बापा ॥१॥ नाम गाय प्रेमभरित । रडे स्फुंदे डोळे
पुसीत । अंतरींचा हेत । वेगळा बापा ॥२॥ वृंदावनाचें तें फळ ।
कडु जैसें सर्वकाळ । तैसा मनोमेळ । वेगळा बापा ॥३॥ धरुनी
ध्यान । बक जैसा लक्ष्मी मीन । परस्त्री देखोन । विव्हळ बापा ॥४॥
सांगे आत्मज्ञान स्थिती । अंतरीं तो वेगळीं रीती । द्रव्य जोडे कैशा
रीती । हेंचि ध्यान बापा ॥५॥ न कळे कांहीं स्वहित । सदा द्रव्यदारा-
वर चित्त । तयासी भगवंत । प्राप्त नाहीं ॥६॥ शरण एकाजनार्दन ।
नको मज तयाचें दर्शन । अभाविकांसी भाषण । नको देवा ॥ ॥

१९९७. प्रत्यक्ष ती कथा जगाची माडली । विक्रयें करिती
चहिली दोषी देखा ॥१॥ आपुली ती माता आपण भोगितां । प्राय-
श्चित्त सर्वथा काय यावें ॥२॥ पतिव्रतेनें जैसा पतीचि बाधिला ।
प्रायश्चित्त तिला कोणें यावें ॥३॥ मातें बाळकासी विषपान दिलें ।
प्रायश्चित्त या बोलें कोणें यावें ॥४॥ एकाजनार्दनीं कथा ती मा-
डली । विकितां घडली ब्रह्महत्या ॥५॥

१९९८. कोटी ब्रह्महत्या घडे । कथा विक्रय तया जोडे ॥१॥

हा तौ पुराणीं निवाडा । प्राहे कीं रे दगडा ॥२॥ एकाजनादर्नीं जाण ।
पंचमहापातकी तो पूर्ण ॥३॥

१९९९. दीनाचें उपाजून करी पोटासाठीं । झणे मज लंगोटी
द्याहों कोण्ही ॥१॥ घेउनी संन्यास हिंडे दारोदारीं । नारायण करी
पोटासाठीं ॥२॥ कामक्रोध वैरी सदोदित पिडी । वरी शेंडी बोडी
करुनी काई ॥३॥ व्यर्थ विटंबना करिती जनांत । संन्याशाची
मात सोंग दावी ॥४॥ एकाजनादर्नीं संन्यास साचा । रामनाम
वाचा उच्चार करी ॥५॥

२०००. वांयां शब्दज्ञान बोलाचा गौरव । पोटीचा पै भाव
मिथ्या सोंग ॥१॥ मैदाचिये परी बैसती ध्यानस्थ । सदा चित्त
ओढत परधनीं ॥२॥ वैराग्य तें फोल सांगताती गोष्टी । काय ते
चावटी मिथ्या बोल ॥३॥ एकाजनादर्नीं ऐशिया सोंगासी । कै
हाषिकेशी प्राप्त होय ॥४॥

२००१. कनक फळ भक्षितां सहज भ्रांती येती । तैशी ही
फजिती संसारिका ॥१॥ मकेंटाचिये परी नाचे धरोधरीं । नाच-
वोनी भरी पोढ तैसे ॥२॥ करिती तितुकें अवघें तें सोंग ।
नाहीं कांहीं रंग भावभक्ति ॥३॥ एकाजनादर्नीं पडिलासे भ्रांती ।
जेणे कर्धीं स्तुति देवाची तो ॥४॥

२००२. सुखीं वसे ब्रह्मज्ञान । चित्तीं चिंती धनमान ॥१॥ ऐसे
ठक जे पतित । तयां साधेना स्वहित ॥२॥ स्त्रीसंगीं सदा सक्त ।
वदनीं गोष्टी परमार्थ ॥३॥ एकाजनादर्नीं तयां । देव भेटल कासया ४

२००३. गांठीं बांधोनियां धन मिरविती भक्ति । मनीं ते आसक्ती
अधिक व्हावी ॥१॥ चित्त वित्तावरी भक्ति लोकाचारीं । देव अभ्यं-
तरीं कैवी भेटे ॥२॥ असे चित्त वित्ता लावी कळांतरीं । अनुष्ठान
करी दिवसगणी ॥३॥ जप तप विधान अवघेंचि सांडी । धरणेंचि
मांडी सावकाश ॥४॥ धन सांडोनि मन धरी जनार्दन । एकाएकीं
भक्ति फळेल तेणें जाण ॥५॥

२००४. आहाच बाहाच शकविलें लोकां । ऐशिया ठका देव
कैवा ॥१॥ शिकवुनी जन वचला आपण । नरकीं पतन होत

असे ॥२॥ मी झ्यता म्हणोनी कुणोनी बैसला । ब्रह्मविद्येचा
पसारा घातिला ॥३॥ अभ्यासी तें मिरवी लोकीं । पडलिया चुकी
निजपथें ॥४॥ ज्यासी दंभ तो काय नेणे । लोकीं मानवणें हेंचि
पाहे ॥५॥ घरोघरीं गुरु आहेत आइते । गूळ घेऊनियां विकिती
रायतें ॥६॥ संसारापासोनी सोडवी साचे । सहज ऐसें नांव त्याचें
॥७॥ बोलाचेनि हानें पावोनी देवा । भुलविलें मावा अभिमानें ॥८॥
एकाजनादर्नी नव्हे त्या भेटी । वीसणतां भेटी साच होय ॥९॥

२००५. असत्य जन्मलें असत्याचे पोटी । अर्थवळें चावटी शि-
कविती १ अर्था धरुनी आस असत्य बोलणें । अर्थासाठीं घेणें मंत्र
यंत्र ॥२॥ अर्थासाठीं प्राण त्याजिती जनीं । अर्थें होत हानी प्राणी-
मात्रा ३ एकाजनादर्नी अर्थाचा संबंध । तेथें भेदाभेद सहज उठे ४

२००६. अर्थ नाही जयापार्शी । असत्य स्पशैना तयासी ॥१॥
अर्थापार्शी असत्य जाण । अर्थापार्शी दंभ पूर्ण ॥२॥ अर्थापोटीं
नाहीं परमार्थ । अर्थापोटीं स्वार्थ घडतसे ॥३॥ अर्थ नका माझे
मनीं । हाणे एकाजनादर्नी ॥४॥

२००७. आहारालागीं करी देवाचें भजन । मिळे मिष्टान्न
भोजनासी ॥१॥ आहारालागीं करी तीर्थाचें भ्रमण । आहारें जि-
किलें मन सर्वपरी ॥२॥ आहारालागीं करी तीर्थ प्रदक्षणा । आ-
हारें व्यापिलें जना एकमय ॥३॥ आहार निर्धार नाही जनादर्नी ।
एकाजनादर्नी निराहार ॥४॥

२००८. आहारालागीं देवपूजा । आहारें खादलेसे निजा ॥१॥
न कळेचि हिताहित । आहारें खादलीं पंचभूतें ॥२॥ आहारालागीं
कर्म धर्म । भुलला वर्म आहारेंची ॥३॥ आहारालागीं मंत्र तंत्र ।
आहारालागीं करी अपवित्र ॥४॥ आहारालागीं जाला भांड ।
एकाजनादर्नी काळें तोंड ॥५॥

२००९. आहारालागीं कथा । करिताती पै सर्वथा ॥१॥ आ-
हार न मिळतां जाण । कथेलागीं पुसे कोण ॥२॥ आहार मिळतां
पोटभरी । पुराण सांगे बरव्या परी ॥३॥ आहार मिळतां संध्या-
स्नान । आहारार्थ जप ध्यान ॥४॥ आहारालागीं उपासना ।

नीच सेवना आहारेंची ॥५॥ आहाराकारणें सर्व हेत । एका-
जनार्दनीं गात आहारेंची ॥६॥

२०१०. मी एक शुची जग हें अपवित्र । कर्मचि विचित्र बोढ-
वळें ॥१॥ देखत देखत वेतसे विख । अती तें सुख केविं होय
॥२॥ अल्प दोष ते अवघेचि टाळी । मुखें ह्याणे सर्वोत्तम बळी ३
अभिलोषे अशुचि झालासे पोटीं । एकाजनार्दनीं नव्हेचि भेटी ४

२०११. डोई बोडोनी केली खोडी । काया विटंबिली बापुडी
॥१॥ तैसें नव्हे निर्मळ मन । शुद्ध करीं अंतःकरण ॥२॥ द्वादश
लाळनियां टिळे । फांसा घालुनी कापी गळे ॥३॥ बक लावूनियां
टाळी । ध्यान धरुनि मत्स्य गिळी ॥४॥ एकाजनार्दनीं भाव ।
तेथें द्वैतासी कैचा ठाव ॥५॥

२०१२. शिष्यापासून सेवा घेणें । हें तों लक्षण अधमाचें
॥१॥ ऐसे असती गुरु बहु । नव्हेचि साहू भार त्यांचा ॥२॥ एक-
पणें समानता । गुरुशिष्य उरता उपदेश ॥३॥ एकाजनार्दनीं शरण ।
गुरु माझा जनार्दन ॥४॥

२०१३. सांगाती लोकां गुरु करा । आपुली आपण शुद्धि
धरा ॥१॥ त्यांचें बोलणें वितंड । शिष्य मिळती तेही भांड ॥२॥
उपदेशाची न कळे रीत । ब्रव्यासाठीं हात पसरीत ॥३॥ ऐशा
गुरुच्या ठायीं भाव । एकाजनार्दनीं वाव ॥४॥

२०१४. जळतिया घरा । कोण वस्ती करी थारा ॥१॥ तैसे
अभागी पामर । गुरुपण मिरवितेी वरवर ॥२॥ नाहीं मंत्र शुद्धीचें
ज्ञान । भलतियाचे फुंकितेी कान ॥३॥ मनुष्य असोनि गुरु पाही ।
एकाजनार्दनीं तें नाहीं ॥४॥

२०१५. बैसोनियां हाटवटी । सांगे गोष्टी लौकिक ॥१॥ तैसें
नव्हे भक्तपण । घातला दुकान पसारा ॥२॥ वर्माचें तें पाठांतर ।
केला भार बहुतची ३ एकाजनार्दनीं सार । मुके फार खर जैसा ॥४॥

२०१६. केलें फायतुवां जाजनियां तीर्था । सर्वदा विषयार्थां भुल-
लासी ॥१॥ मनींचीं तीं पापें नाहीं धोवियेलीं । वृत्ति हे लाविली
संसारींच ॥२॥ तीर्थस्नानें अंग तरी शुद्ध केलें । नाहीं धोवियेलें

अंतरासी ॥३॥ वरी दिससी शुद्ध अंतरी मलीन । तोंवरी हें स्नान
व्यर्थ होय ॥४॥ तीर्थयात्रा योगें कीर्तिही पावली । बुद्धि शुद्धि
ज्ञाली नाही तेंगें ॥५॥ शांति क्षमा दया नाही पै अंतरी । वांयां
येरझारी कष्ट केले ॥६॥ एकाजनादनीं सद्गुरु पाय धरी । शांतीचे
जिव्हारीं पावशील ॥७॥

२०१७. अभाविकाचें कर्म । तया न कळे कांहीं वर्म । संतां
म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥ हरुषें मुखें नाम गाय । तया
म्हणती वेडा होय । अभाविकाचें भय । जन मनीं वाहे ॥२॥ बोले
जैसा का भाट । वर्म कांहीं न कळे नाट । नामस्मरण स्पष्ट । न घडे
तया ॥३॥ ऐशियाची संगती । न घडावी निश्चिती । एकाजना-
दनीं अप्रीति । तयाची देवा ॥४॥

२०१८. वरुषला मेघ खडकावरता । चिखल ना तत्त्वतां
थेंच नाही ॥१॥ वांयां तो प्राणी आला नरदेहा । गेला वांयां पहा
भक्तीविण ॥२॥ अरण्यांत जैशीं सुकरें बैसतीं । तैसें मठाप्रती
करुनि बैसे ॥३॥ उदय होतांचि लपतें उलूक । तैसा तो मुखें
समाधि बैसे ॥४॥ एकाजनादनीं वांयां गेलें सर्व । संसार ना
देव दोन्ही शून्य ॥५॥

२०१९. स्वमांमार्जीं नेणे देवा । करी सेवा भूतांची ॥१॥ नाना
साधन ते चेष्टा । तेंगें कष्ट भरी भरला ॥२॥ जे जे करी ते उ-
पाधी । मंत्र जपे तो अविधी ॥३॥ सकळ मंत्रां मंत्रराज । एका-
जनादनीं नेणे निज ॥४॥

२०२०. शिकलासे टाणाटोणा । तेंगें ब्रह्मज्ञाना तुच्छ मानी १
बोले बहु चावट वचन । वेदां म्हणे तो अप्रमाण ॥२॥ सिद्धांत
धादांतासी म्हणे । हें तों पाषांडी बोलणें ॥३॥ ऐसा पामर दुरा-
चारी । वाचे न वदे कधीं हरी ॥४॥ एकाजनादनीं मन । ज्यांचें
पाषाणचि जाण ॥५॥

२०२१. भजन तें साचें भोळ्याभाविकांसी । पै अभाविकांसी
नरकवास ॥१॥ भोळियाचा देव अंकित भोळ्या । अभाविका चां-
डाळी जवळीं नसे ॥२॥ एकाजनादनीं भावाचें कारण । अभाविकां
जाण दुःख पीडि ॥३॥

२०२२. गजाचें तें वोंक्षें गाढवांसी न साजे । भाविकाचें भजन
अभाविका न विराजे ॥१॥ पतिव्रतेची रहाटी सिंदळीसी न साजे ।
श्रोतियाचें कर्म हिंसाका लाजे ॥२॥ एकाजनार्दनाचें कवित्व सर्वांसी
साजे । वाचे श्रीगुरु ह्मणतां कदा न लाजे ॥३॥

२०२३. ज्या अंशुताप वैराग्य । तया म्हणती पहा अभागी
॥१॥ वरी वरी दांभिक आचार । तया ह्मणती पवित्र नर ॥२॥
जया बोलें मनुष्य मरे । तया म्हणती सिद्धत्व खरें ॥३॥ एकाजनां-
दर्दी बोध । अभाविकांसी हाचि खेद ॥४॥

२०२४. अविश्वासी वाडेंकोडें । जेथें जाय तेथें सांकडें ॥१॥
अंगोअंगीं कष्ट सदा । ऐसीं तयासी अपदा ॥२॥ जिकडे जाय
तिकडे कष्ट । नोहे परमार्थीं वरिष्ठ ॥३॥ एका शरण जनादर्दी ।
अविश्वास त्यागा सर्णी ॥४॥

२०२५. गाड्डीमंत्राचा मानुनी कंटाळा । जाय तो वेताळा
पूजावया ॥१॥ देवाचें पूजन करितां वाटे दुःख । आवडतो देख
भाग घोटी ॥२॥ ब्राह्मणासी पाणी देतां मानी शीण । बेरथेचें धुवण
वह्लें धुई ॥३॥ कीर्तनीं वैसतां ह्मणे निद्रा येत । खळतसे द्यूत
अहोरात्रीं ४ पुराण श्रवणीं मानीत कंटाळा । नटनाट्य खेळा पाहों
जाय ५ एकाजनार्दनीं ऐसा तो गव्हार । चंद्रअर्कचर नरक भोगी ६

२०२६. हरिकथा परिसोनी जरी देखसी दोष । पयपान भु-
जंगा तेंचि परतलें विष ॥१॥ हरिनाम ऐकतां जरी न वाटे सुख ।
अंतरीं तूं देख पाप आहे ॥२॥ कस्तुरीचे आळां पेरिला पलांडु ।
सुवास लोपोनी कैसा वाळे दुर्गंधु ॥३॥ धारोष्ण पय परि ज्वरि-
ताचें मुख । धुंकोनी सांडी ह्मणे कडु वीख ॥४॥ पान लागलिया
गूळ न ह्मणे गोड । गोडाचें गोड तें झालें कडु ॥५॥ एकाजनार्दनीं
भाव नुपजे नरा । नरदेहीं आयुष्य तेंही केला मातेरा ॥६॥

२०२७. सचेतनीं द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजी केंवी
पावे ॥१॥ व्यर्थ खटाटोप नाथिला पसारा । गोविंद गव्हारा केंवी
कळे २ हरिदासाचेनि गुणें शिळा दैवतपणें । त्या शिळा पूजोनी त्यातें
द्वेषी ३ एकाजनार्दनीं नाथिलाची दावी । सजीव निर्जिवीं गीवियेले ४

२०२८. मत्सर ज्ञानीयातें न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं
॥१॥ शिणताती मत्सरवेधें । भोगिताती भोगविविधें ॥२॥ निर्म-
त्सर भजनीं गोष्टी । ऐसा कोणही नाहीं सुष्टी ॥३॥ एकाजनार्दनीं
मत्सर । तेणें परमार्थ पळें दूर ॥४॥

२०२९. जाहला बहुदनि । मग म्हणे नारायण ॥१॥ तया हीन
पामरासी । ब्रह्महत्या घडल्या राशी ॥२॥ जें न करावें तें केलें ।
मग राम म्हणोनी डोले ॥३॥ काय तयाचें तें गाणें । जैसें मोलाचें
रडणें ॥४॥ शुद्ध भावावांचुनी निका । एकाजनार्दनी नाहीं सुटका ॥५॥

२०३०. अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाचपण देह
व्याचा ॥१॥ असोनी संसारीं प्रेतवत देहे । काळ मुखा वाहे भार
सदा ॥२॥ जर्गीं अपकीर्ति फजितीचें जिणें । सदा तें लपणें श्वाना-
यरी ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसे ते पामर । भोगिती अघोर कल्पकोटी ४

२०३१. गर्दभाचे अंगीं चंदनाची उटी । व्यर्थ शीण पोटीं लावू-
नियां ॥१॥ श्रान तो भोजनीं बैसविला-अढळ । परी वोकावरी ढाळ
जाळ नेदी ॥२॥ सूकरालेपन कस्तुरीचें केलें । परी तो लोळे चिखलीं
सदा ३ एकाजनार्दनीं अभाविकाचे गुण । व्यर्थ शीण जाण प्राणियासी ४

२०३२. केलिया कर्माचा येत असे वांटा । अभागी करंटा मति-
मंद ॥१॥ जेथें राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या
३ एकाजनार्दनीं नामाच्या उच्चार । न करितां अघोरा जाती प्राणी ३

२०३३. कामधेनु देउनी पालटा । अजा घे जैसा करंटा ॥१॥
तैसा ठकला कीर्तनी । निशिदिनीं गाथ गाणीं ॥२॥ दवडोनियां
हिरकणी । वेंची आनदें गारमणी ॥३॥ ऐसा अभागी पामर ।
एकाजनार्दनीं हणें खर ॥४॥

२०३४. एक नरदेह नेणोनि चांयां गेले । एक न ठके हणोनि
उपेक्षिले । एक ते गिळिले ज्ञान गर्बें ॥१॥ एक ते साधनीं ठकिले ।
एक ते करूं करूं हणतांचि गेले । करणें राहिलेंसे तैसें ॥२॥ यापरि
अभिमान जर्गी । ठकवितसे अंगसर्गी । नडी लागवेगीं जाणत्यासी ।
॥३॥ जें जें करी साधन । तेथें होय अभिमान । नागवी धावणें
तेथें सावाधावा करी कोण ॥४॥ ज्ञानें व्हावी ब्रह्मप्राप्ती । तें ज्ञान

वैचि विषयासक्ती । भांडवल नाहीं हातीं । मा मुक्ति कैची ॥५॥ स्व-
प्रांचे निजधर्मे । जाग्रतीं नोहे धर्म । ब्रह्माहमस्मि हेंही समाधान ।
सोलीव भ्रम ॥६॥ अभिमानाविया स्थिती । ब्रह्मादिकां पुनरावृत्ती ।
ऐसी वेदश्रुती । निश्चयो बोले ॥७॥ एकाजनादर्नीं एकपण अनादी ।
अहंआत्मा तेथे समूळ उपाधी ॥८॥

२०३५. विषयाचे अभिलाषें सबळ भेदु भासे । विषय लेशु
तेथें मुक्ति कैचि वसे ॥१॥ विषय तृष्णा सांडी मग तूं साधन मांडी ।
वैराग्याचीं गोडी गुरूसी पुसे ॥२॥ स्त्रीपुरुष भावना भेदु भासे
मना । तेथें ब्रह्मज्ञाना गमन कैचें ॥३॥ कणुभरित जो डोळा शरी-
रासी दे दुःख । अणुमात्र विषय तो संसारदायक ॥४॥ शुद्धभाव
तें वैराग्य आवडे । अति विषय विषयाधीन ते किडे ॥५॥ एका-
जनादर्नीं निजज्ञानशक्ति । निर्विषय मन ते अभेद भक्ति ॥६॥

२०३६. भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण
नावडे तें ॥१॥ ह्यणोनि चित्तन विठ्ठलाचें वाचे । अभाविकां साचें
नावडे नाम ॥२॥ वैष्णवांचा संग नावडे कीर्तन । अभाविकांचा
दुर्गुण हाची देखा ॥३॥ अभाविकांच्या संगें परमार्थ नावडे । एका-
जनादर्नीं न घडे सेवा कांही ॥४॥

२०३७. नाशिवंत शरीर ओंगळ वोखटें । परी तया भेटे कर्म
धर्म ॥१॥ अशाश्वत शाश्वत हेंचि उमगा मनीं । तया चक्रपाणी
धावे मार्गे ॥२॥ देहींचें देहपण देहाचिये मायां । कर्म धर्म सत्ता
देहालागीं ३ एकाजनादर्नीं कर्म धर्म पाठीं । वांयां भ्रम पाठीं घेती जीव ४

२०३८. देहिंचेंनी सुखें सुखावत । सुख सरतां दुःख पावत ॥१॥
ऐशी आहे बरोबरी । वांयां शीणतो निर्धारीं ॥२॥ सुख दुःख तें
समान । मुळींचेच हे दोन्ही जाण ॥३॥ एकाजनादर्नीं सुखदुःख ।
अवघा जनादर्न एक ॥४॥

२०३९. देहबुद्धि जयापाशीं । पाप वसे त्या मानसीं ॥१॥
दोष जाणा अहंकार । तेणें सत्य हा संसार ॥२॥ समूळ अहंतेच्या
नाशीं । ब्रह्मप्राप्ती होय त्यासी ॥३॥ एकाजनादर्नीं अहंकार ।
त्याग करावा सत्वर ॥४॥

२०४०. देव देहीं आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे
गती देव नेणे ॥१॥ ऐसे ते भुलले देवा विसरले । तपताती व-
हिले कसनी कष्ट ॥२॥ देवाची ती भेटी नाही जाहली तया । शि-
णताती वांयां कर्महीन ॥३॥ एकाजनार्दनीं जवळी असोनी देव ।
कल्पनेनें वाव केला मनें ॥४॥

२०४१. सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेवती भावो ॥१॥
ऐशीं भुललीं कर्मासी । आचरती तीं दोषासी ॥२॥ सर्वां ठाईं
व्यापक हरी । कोण द्वेषी कोण वैरी ॥३॥ ऐसे अभागी ते हीन ।
भोगिताती जन्म पतन ॥४॥ नको ऐसें ब्रम्हज्ञान । एकाज-
नार्दनीं शरण ॥५॥

२०४२. देव सर्वांठायीं वसे । परि न दिसे अभाविकां ॥१॥
जळीं स्थळीं पाषाणीं भरला । रिता ठाव कोठें उरला ॥२॥ जिकडे
पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ॥३॥ एकाजनार्दनीं नाहीं
भाव । तंव तया न दिसे देव ॥४॥

२०४३. लटक्या भावाचें । देवपण नाहीं साचें ॥१॥ भाव नाहीं
जेथें अंगीं । देव पहातां न दिसे जगीं ॥२॥ सर्वकाळ मनीं
कुभाव । जैसा पाहे तैसा देव ॥३॥ लटिकी भंड फजिती । एका-
जनार्दनीं निश्चिती ॥४॥

२०४४. देहीं असोनियां देव । वाउगा करिती संदेहो ॥१॥
जाय देवळासी स्वयें । मनीं आशा दुसरी वाहे ॥२॥ वैसोनी
कीर्तनीं । लक्ष लावी संदा धनीं ॥३॥ करूं जाय तीर्थयात्रा ।
गोंविलें मन विचारा ॥४॥ ऐशियासी न भेटे देव । एका-
जनार्दनीं नाहीं भाव ॥५॥

२०४५. ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें नाहीं दोष गुण ॥१॥ पराचा
देखती जे दोष । तेचि दोषी महा दोष ॥२॥ ब्रह्मीं नाहीं दोष
गुण । पहाती ते मूर्ख जाण ॥३॥ जे गुण दोष देखती । एका-
जनार्दनीं नाडती ॥४॥

२०४६. जीवाचें जीवन जनीं जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व
देहीं ॥१॥ वाउगी कां वांयां शिणती वापुडीं । काय तयां जोडी

हार्ती लागे ॥२॥ पंचाम्नि साधन अथवा धूम्रपान । तेणें काय
संपूर्ण हरि जोडे ॥३॥ एकाजनार्दनी वाउर्गी तीं तपें । मनाच्या सं-
कल्पें हरी जोडे ॥४॥

२०४७. आशावद्ध करिती देवाचें पूजन । तेणें नारायण तुष्ट
नोहे ॥१॥ आशावद्ध करिती वेदाचें पठण । तेणें नारायण तुष्ट नोहे
॥२॥ आशावद्ध करिती पुराण श्रवण । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥३॥
आशावद्ध करिती दैवतउपासन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥४॥
आशावद्ध करिती जप तप हवन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥५॥
निराशी करिती देवाचें कीर्तन । एकाजनार्दन तुष्ट होय ॥६॥

२०४८. भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात ॥१॥
सायंकाळीं प्रातःकाळासी । भिक्षा संग्रह नसावा निश्चयेंसी ॥२॥ सं-
ग्रह यत्नाचीया चाडा । मोहोळ वांधिती अवघा कडा ॥३॥ मोहोळ
झाडितां त्यासी । नाश होतो मासीयासी ॥४॥ सर्व मायीक पदार्थ ।
एकाजनार्दनीं परमार्थ ॥५॥

२०४९. होउनी विठोबाचा दास । करी आस दुजियाची ॥१॥
वांयां माता व्याली तया । भूभार कासया अवनीसी ॥२॥ पूर्वेज
तया कंटाळती । जन्मला म्हणती खर हा ॥३॥ एकाजनार्दनीं ह्याणे ।
तया पेणें यमलोकीं ॥४॥

२०५०. राहुनी पंढरी । आणिकाची आस करी ॥१॥ तो पातकी
चांडाळ । खळाहुनी अमंगळ ॥२॥ सांडोनियां विट्ठल देव ।
आणिकासी ह्याणे देव ॥३॥ सांडोनिया पुंडलिका । गाय आणिकासी
देखा ॥४॥ ऐसा पातकी तो खळ । तयाचा न व्हावा विटाळ ॥५॥
ह्याणे जनार्दनाचा एका । तया तेथें ठेजं नका ॥६॥

२०५१. हीन जे पामर नावडे वाचे नाम । सदा कामीं काम
प्रपंचाचें ॥१॥ भोगिती यातना न सुटे कल्पकोडी । चौऱ्यांशींची
बेडी दृढ पायीं ॥२॥ जैसैं कर्म केलें तैसैं फळ आलें । कुंथता
वाहिले भार माथां ॥३॥ एकाजनार्दनीं संशय न धरावा । आला
तो भोगावा विषमकाळ ॥४॥

२०५२. जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्मचें
ए. ३३

व्यर्थ चोक्षें ॥१॥ प्रसवोनी तयां वांझ ती जननी । लुडविलीं दोन्ही कुळें ल्यानें ॥२॥ पूर्वज पतनीं पडती बेलाळीस । नाम नये मुखास ऐसा प्राणी ॥३॥ एकाजनादेनीं पतीत दुराचारी । यम तया अघोरीं घालितसे ॥४॥

२०५३. अभागी तो जाण । न करी विट्ठलस्मरण ॥१॥ तया व्यालीसे जननी । अभागी तो पाप खाणी ॥२॥ न जाय पंढरपुरा । मांडी वेदांत पसारा ३ एकाजनादेनीं ह्मणे । श्वानापरी जयाचें जिणें ४

२०५४. नरदेह प्रमाण शतवर्षे ह्मणती । अभागी घालवित्ती वायां जाण ॥१॥ न करी भजन न जाय पंढरी । अभाविक दुराचारी सदा मनीं ॥२॥ जनार्दनाचा एका न पाहे ल्याचें शुख । नरदेहीं देख पशुवत् ॥३॥

२०५५. अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिदेचा ॥१॥ ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे ल्यारी ॥२॥ जन्मोनी मरती पुन्हां जन्मा येती । होतरे फजिती मार्गे पुढें ॥३॥ एकाजनादेनीं नरकाचें बिडार । यमाचें तें घर माहेर केलें ॥४॥

२०५६. ऐसें कृपण मनाचें । तें या पंढरीरी न वचे ॥१॥ पापीयासी पंढरपुर । नावडे ऐरा निर्धार ॥२॥ ब्रह्मज्ञान पापांडीया । नावडे कायावाचा जीवेंसी ॥३॥ विपर्यां जो दुचाचारी । तया नावडे ज्ञानेश्वरी ॥४॥ अभक्तांसी संत भेटी । झाल्या नावडे ह्मणे चावटी ॥५॥ एकाजनादेनीं ह्मणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥६॥

२०५७. विपर्यां जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचे पापिष्ठा ॥१॥ अमृत फळें पूर्ण आलीं । कां गा जैसी परी जाली । तैसीच हे चाली । पापिष्ठाची जाणात्री ॥२॥ धनलुब्धका नावडे धर्म । मद्यपिया नावडे कर्म । जारारी संतरामागम । नाठवेचे सर्वथा ॥३॥ स्त्रीलुब्ध परद्वारी । काय तया गीता निर्धारी । एकाजनादेनीं हरी । नको संग तयाचा ॥४॥

२०५८. ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोठा । प्रेमें पितो घोटा घटघट ॥१॥ हातें मोच्या उपशी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना

कंटाळतो ॥२॥ गायीस देखोनी बदाबदा मारी । घोड्याची चाकरी
गोड वाटे एकजनादनीं ऐसे झाले प्राणी। जन्मोनियां जनीं व्यर्थ आले ४
२०५९. शूद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे
गा ॥१॥ वेद शास्त्रांलागीं अव्हेर करती । आपुलाके मती पाषांडी ते
॥२॥ आचार सांडोनी होती शब्दज्ञानी । व्यर्थ अभिमानी पडताती
॥३॥ एकाजनादनीं ऐतिया पामरा । केंवि विश्वभरा पावसील ॥४॥

२०६०. नित्य हाटपाठ आचार सपाट । कारभार दाट अस-
त्याचा ॥१॥ केंचें सोंवळें केंचें ओंवळें । प्रातःकाळीं शिकें भक्षिताती
॥२॥ केंचें चोखटपण अंतरीं मळीन । दिसे कळाहीन पापिष्ठ तो ३
एकाजनादनीं अवघा अनाचार । दावितो आचार वरीवरी ॥४॥

२०६१. पोटासाठीं लागे नीचाचिया पायां । करीना भक्षिया
नमस्कार ॥१॥ स्वयंपाकी याच्या करीतो टवाळ्या । आपण खाये
शिळ्या भाकरीतें ॥२॥ अपिहोत्रादिक त्याची करी निंदा ।
आपण घेई सदा गुरगुडी ॥३॥ एकाजनादनीं ऐशी याची मात ।
नको तयाचा संगत मज देवा ॥४॥

२०६२. दुर्जनाचे संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्ज-
नासी ॥१॥ दुर्जनाचें अन्न सेउनी दुर्वास । छळिलें पांडवांस निशि-
माजी ॥२॥ एकाजनादनीं दुर्जनाचा संग । तेंणें होय भंग भाविकांचा ३

२०६३. सकळ दोषां सुगूढमणी । निंदी जनीं संतां तो ॥१॥
जन्मतांची नाहीं मेला । व्यर्थ वांचला भूभार ॥२॥ त्याचिया नें दुःखी
धरा । नाहीं थारा जन्मोजन्मीं ॥३॥ दांत खाय थमधर्म । देखो-
नियां त्याचें कर्म ॥४॥ अभागी तो वसे जनीं । एका शरण जनादनीं ५

२०६४. नाम गातां करी आळस । निंदा करी बहु उल्हास
॥१॥ कोणी गातसे हरिनाम । तयासी तो अधम उपहासी ॥२॥
आपणा घरीं नाहीं कण । भांडारिया झणे बुद्धिहीन ॥३॥
नेणे कधीं स्वप्नीं भाव । मानी देव वेगळाचि ॥४॥ एकाजनादनीं
ते पामर । भोगिती अधोर चैन्यांशीं ॥५॥

२०६५. वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण ॥१॥ तो
स्वहिता नाडला । जन्मोजन्मीं कुडा जाहला ॥२॥ वेदाची जे

मर्यादा । नायकेचि जो कदा ॥३॥ वेदें सांगितलें कर्म । करी सदा तो
अधर्म ॥४॥ जन्मतांचि प्राणी । एकाजनार्दनीं वांझ जनीं ॥५॥

२०६६. जन्मला जो प्राणी । रामनाम नेषे वाणी ॥१॥ महा-
पातकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥ सदा परद्वारीं हिंडे ।
नाम घेतां कान कोडे ॥३॥ कळं नये तेंचि करी । सदा परद्रव्य
हरी ॥४॥ जन्मोनियां अंड । एकाजनार्दनीं रांड ॥५॥

२०६७. मर्कटासी मदिरा पाजिली । तैशी भुललीं विषयांसी १
मातला गज नावरे जैसा । विषय फांसा ल्यावरी ॥२॥ रेडा जैसा
मुसमुशी । तैसा लोकांसी बोलत ॥३॥ श्वाना जैस पडती किडे ।
तैसा चहूंकडे रडे ४ शरण एकाजनार्दनीं । अंती यमाची जांचणी ५

२०६८. भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुध्या ॥१॥
नाहीं कधीं संतसेवा । करी हेवा भूतांचा ॥२॥ मुखीं नये रामनाम ।
सदा काम प्रपंचीं ॥३॥ एकाजनार्दनीं ते नर । जन्मोनी पामर भूभार ४

२०६९. मानी नामाचा कंटाळा । तया वोंगळा न पहावें ॥१॥
सदा त्याचें विपर्यो ध्यान । वाचे बोले भलतें वचन ॥२॥ आलिया तो
घरा । तया न वावा पै थारा ॥३॥ ऐसा चांडाळ जन्मला । वांयां भूमी-
भार पै जाहला ॥४॥ एकाजनार्दनीं निर्धार । तया थार नाहीं कोठें ५

२०७०. शिकविलें नाहूके वचन । वारितां करी कर्म जाण ॥१॥
न देखे आपुले गुण दोष । परावियाचे बोले निःशेष ॥२॥ न करावें
तें करी । न बोलावें तें बोले निर्धारिं ॥३॥ न मानी स्वयातीचा
आचार । सदा करी अनाचार ॥४॥ शिकविलें गेलें वांयां ।
शरण एकाजनार्दन पायां ॥५॥

२०७१. दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव
सारखाची ॥१॥ तैसें ब्रह्मज्ञान सांगताती गोष्टी । अभाविका
पोटीं स्थिर नोहे ॥२॥ शुद्ध पंचामृतें काग तो न्हाणिला । परी
कृष्णवर्ण पालटला नोहे त्याचा ॥३॥ एकाजनार्दनीं खळाचा
स्वभाव । पालट वैभव नोहे त्यासी ॥४॥

२०७२. कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग
जाणजेती ॥१॥ साकरेचे आळा निंब जो पेरिला । शेवटीं कडू

त्याला फळें पदें ॥२॥ चंदनाचे सोंगे हिंण वसती । परी चंदनाची याती वेगळीच ॥३॥ एकाजनार्दनी हा अभाविकाचा गुण । वमनासमान लेखू आह्ना ॥४॥

२०७३. मृगजळाचेनि काय तृपा हरे । क्षुधा निर्धारें अर्कफळें नोहे तृप्ति ॥१॥ पाहतां गोजिरें दिसे बृंदावन । कै गोडपण नये त्यासी ॥२॥ बचनाग खातां आधीं लागे गोड । शेवटीं अवघड देहपीडा ॥३॥ एकाजनार्दनी दुर्जन अभाविक । खळ अमंगळ देख संसारांत ॥४॥

२०७४. कथा कीर्तन नेणे । सदा बोलणें वाचाळ ॥१॥ ऐसा अभागी जन्मला । कोण सोडवी तयाला ॥२॥ गाये डफगाणें नानापरी । स्वप्नीं नेणे वाचे हरी ॥३॥ आपण बुडोनि बुडवी लोकां । शरण-जनार्दनी एका ॥४॥

२०७५. नये मनासी अभागिया गोष्टी । झणे बोलती चावटी बहु बोल ॥१॥ सांगतां सांगतां बुडतसे डोहीं । पुढिलाची सोई नेणती ते ॥२॥ वाचेसि स्मरण नाही कधीं जाण । सदा मद्यपान बडबडतसे ॥३॥ एकाजनार्दनी नायके सांगतां । कोण याच्या हिताहित करी ॥४॥

२०७६. अमंगळाचा अमंगळ वाण । नये वाचे नारायण ॥१॥ सदा सर्वकाळ परिनिदा करी । वाचे हरिहरी न झणे पापी ॥२॥ कस्तुरी उत्तम परि शेजार हिंगाचा । अमंगळासी साचा बोध नोहे ॥३॥ एकाजनार्दनी तयाची पै गोष्टी । बोलणें चावटी परमार्थ नोहे ॥४॥

२०७७. अभक्ता दुर्जना यमवृत्त यातना । नानापरी जाणा करिताती ॥१॥ नाम नाहीं मुखीं दूत तया ताडिताती । नेऊन धालिती कुंभपाकीं ॥२॥ ताम्र भूमीवरी खैराचे इंगळ । लाविताती ज्वाळ अंगालागीं ॥३॥ एकाजनार्दनी यातनेचें दुःख । कोणा सांगेल मूर्ख यमलोकीं ॥४॥

२०७८. निर्दय मानसीं मारिताती दूत । कारे चुकलेति रामनाम ॥१॥ प्रपंचाचे कार्मीं करुनि हव्यास । विसरला मुखास नाम

घेतां ॥२॥ म्हणोनि बोडिती तोडिती निष्कुर । द्या ते अंतरा
नये त्यांच्या ॥३॥ एकाजनार्दनीं निर्दय साचार । नाहीं आन
विचार तये ठायीं ॥४॥

२०७९. नावडे जयासी पंढरी । तोचि जाणा दुराचारी ॥१॥
नावडे जया चंद्रभागा । तोचि अपवित्र पै गा ॥२॥ नावडे पुंड-
लिका वंदन । तोचि चांडाळ दुर्जन ॥३॥ नावडे विठ्ठलाची
मूर्ति । तोचि जर्गी पापमति ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । तोचि
दुराचारी जाण ॥५॥

२०८०. स्वर्गीचा भावावला । हाणे मज चोरें नागाविला ॥१॥
ऐशी अभाग्याची मति । चांयां भुले चित्तघृत्ति ॥२॥ नेणे कधीं
मुखीं नाम । सदा वसे क्रोधकाम ॥३॥ एकाजनार्दनीं देव ।
नाहीं भेव निरसीत ॥४॥

२०८१. कां रे जन्मला अभागी । प्रीति न धरी पांडुरंगीं
॥१॥ उत्तम चांगळेंरे मुख । रामनाम न हाणतां विख ॥२॥ उत्तम
क्रूर ते दिसती । दानधर्म न घडे हातीं ३ उत्तम पद ते शोभती ।
प्रति तीर्थयात्रे न जाती ॥४॥ पुष्ट दिसतें शरीर । व्यर्थ चांचोनि
भूमीभार ॥५॥ ऐसे अभागी जन्मले । एकाजनार्दनीं चांयां गेले ॥६॥

२०८२. भूमीभार चांयां । कां रे जन्मली ही काया ॥१॥ न घडे
वाचे नामस्मरण । जिव्हा नव्हे चर्म जाण ॥२॥ न घडे करें
दानधर्म । कर नोहेती राप जाण ॥३॥ पायीं तीर्थयात्रा न घडे ।
पाय नोहेत ते केवळ लांकडे ॥४॥ एकाजनार्दनीं ते वेडे । नर-
देहीं प्रत्यक्ष रेडे ॥५॥

२०८३. ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हें तों न कळे अर्थ
भूढाप्रती ॥१॥ राम सुखें गावा राम सुखें गावा । वाचे आठवावा
कृष्ण सदा ॥२॥ एकाजनार्दनीं रामकृष्ण मनीं । भजा आसनीं
शयनीं सर्वकाळ ॥३॥

२०८४. आयुष्य तें तानि भाग जाहलें । परी सुखीं राम न बोले
॥१॥ सदा प्रपंचासी मन । वरवर ब्रह्मज्ञान ॥२॥ वित्त शुद्ध झालें
नाहीं । ज्ञान कोरडें सांगोनी कायीं ॥३॥ उपाधीचा निषेध भेद ।
सदा वाद अपवाद ॥४॥ एकाजनार्दनीं मनां । तैथें राहूं नको जना ५

२०८५. भलतीयासी ह्यणती । अहो महाराज निश्चितीं ॥१॥
ऐसे अंधले हे जन । गेले भुलोन संसारें ॥२॥ महाराज जनार्दन ।
नेणती तयाचे चरण श्दीना महाराज ह्यणती । एकाजनार्दनीं सांगूं किती ४

२०८६. सर्व महाराजाचा रात्रो । विटेवरी पंढरीरात्रो ॥१॥
तया न जाती हे शरण । दीना घालिती लोटांगण ॥२॥ तारा
ह्यणती आम्हांसी । ऐसे अभागी ते दोषी ॥३॥ एकाजनार्दनीं
नाहीं भाव । तया अवघेंचि चाव ॥४॥

२०८७. साधनें कासया करसारे गन्हारा । चौन्यांयशींचा फेरा
चुकवी काहीं ॥१॥ वाउगोंचि माक्षें म्हणोनी घेशी बोक्षें ।
आदी अंतीं तुक्षे कोण होती ॥२॥ वाउगीयाच्या छंदा लागशीं
तूं मूढा । पतनाचा खोडा चुकवी वेगें ॥३॥ एकाजनार्दनीं श्रीरंगा-
वांचुनी । धांवण्या धांवणी कोण धावे ॥४॥

२०८८. क्रोधयुक्त अंतःकरण । तेंणें नासे स्वधर्माचरण
॥१॥ ऐसें द्वेषे वांधलें घर । ते ठायीं क्रोध अनिवार ॥२॥ ऐशिया
स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी ॥३॥ स्वभाव बाधी
सत्य जाण । शरण एकाजनार्दन ॥४॥

२०८९. अज्ञानी विश्वासें साधूसी वंदी । ज्ञानिया तो सदातया
निंदी ॥१॥ ऐशी उभयतांचि क्रिया । पहातां चर्या एकची ॥२॥
वंदूं निंदूं कोणी ऐसा एक भाव । तेथें तो देव वसे सदा ॥३॥ ज्ञान
अज्ञानाचा निवाडा होय । एका शरण जनार्दनीं जाय ॥४॥

२०९०. पराचे ते दोष आणूं नये मनीं । जयाची ते करणी
त्याजसवें ॥१॥ विषादिया अंगीं नोहे अमृतपण । मारक ते जाण
विष होय ॥२॥ सर्पाचिये अंगीं ज्ञांतीचा कळवळा । कोणा- पाहे
डोळा भरुनि दृष्टी ॥३॥ एकाजनार्दनीं जैसा ज्यांचा गुण । तैसें तें
लक्षण बद्धक त्यासी ॥४॥

२०९१. एकासी शुद्ध एकासी अशुद्ध । बोलतां अवद्ध नरक
जोडे ॥१॥ शुद्ध अशुद्ध हें विडोवाचें नाम । जपतां घडे सकाम
मोक्षः मुक्ती ॥२॥ सकाम निष्काम देवाचें भजन । तेंणें चुके पतन इह-
लोकीं ३. एकाजनार्दनीं शुद्ध आणि अशुद्ध । टाकूनियां भेद भजन करी ४

२०९२. प्रत्यक्ष देव असोनी नाहीं ह्णती । न कळेचि मूर्खा
देशकपाटें धुडिती ॥१॥ देहींच देहीं देव तो आहे । भ्रांतीचेनि
लोभें नाहींसा होय ॥२॥ एकाजनार्दनीं सबळ ती भ्रांती । देहीं
देव असोनी वांयां हुडकित्ती ॥३॥

२०९३. कासियासी तपा धांवा । जवळी असतां शेजे गांवा
॥१॥ रामजवळीं चुकले । जप तपें भांवावले ॥२॥ तीर्थीं नाहीं
क्षेतीं नाहीं । जवळीं असतां भ्रांति पाही ॥३॥ असतां
सवाद्याभ्यंतरीं । नाहीं म्हणोनी दैन्य करी ॥४॥ तयालागीं
सैरा हिंडे । तोचि तया मार्गे पुढें ॥५॥ एकाजनार्दनीं योग ।
रामचि होय सर्वांग ॥६॥

२०९४. हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वांयां । दीप आणि
छाया जयापरी ॥१॥ आत्मतीर्थीं सुखात झालिया मन ।
आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥ साधन तें मन करी आपुले
आधीन । यापरतें कारण आन नाहीं ॥३॥ एकाजनार्दनीं मनासी
आवरीं । मग तूं संसारीं धन्य होसी ॥४॥

२०९५. उलट पालट कासया खटपटी । नको तूं कपाटीं रिधूं
वांयां ॥१॥ आसन मातृका साधन समाधि । वाउगी उपाधि तेणें
होय २ एकाजनार्दनीं वाउगा सायास । नामेंचि सौरस पुरे काम ३

२०९६. जाणोनियां वेडा होसी कां गव्हारा । भजें तूं पामरा
श्रीविठला ॥१॥ नकोरे साधन व्युत्पत्तीचा भार । चुकवीं वेरझार
विठलनामें २ एकाजनार्दनीं विठलावांचुनी । सोडविता कोणी नाहीं दुजा ३

२०९७. अष्टांग साधनें करिताती योगी । परी मन अव्यंगी
होत नाहीं ॥१॥ जिकितांचि मन साधनें साधती । न जिकितां
फजित्ती मार्गे पुढें ॥२॥ एकाजनार्दनीं कायावाचा मन । धरुनि
बंधन त्यासी करी ॥३॥

२०९८. दुजेपणें नको पाहूं सर्वांठार्यीं । एकरूप देहीं देव दिसे
॥१॥ येणें सर्व काम सुगम सोपारें । दुजेपणें वावरे देहबुद्धि ॥२॥
मन चित्त अहंकार करणें या विचार । दुजेपणें पार केवि तरे ॥३॥
एकाजनार्दनीं दुजेपणा सांडीं । विठलाचि मांडी हृदयामाजी ॥४॥

२०९९. एका स्तुति एका निंदा । करितां अंगी आवळे बाधा
॥१॥ अर्धांगीं लक्ष्मी काय वंदावी । चरणींची गंगा निंदावी ॥२॥
भज्य करावे भजन भजनीं । निंदा स्तुति सांडोनी दोन्ही ॥३॥
तेची भक्ति निज स्थिति । आवड चित्तीं भजनाची ॥४॥ वस्रावे
सदा चरणीं मन । एका शरण जनार्दन ॥५॥

२१००. अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउगे कुंथतीं भार-
चाही ॥१॥ ऐसा तो अकळ न कळेचि कळा । लावियेला चाळा
सर्व जीवां ॥२॥ परस्परें एकएका पै मैत्री । ऐशी चाले धात्री
पंचभूतें ॥३॥ जगपटतंतू आपणचि होय । ऐसा हा निश्चय
सत्ता ज्याची ॥४॥ एकाजनार्दनीं सर्व सत्ताधारी । न माये चरा-
चरीं कीर्ति ज्याची ॥५॥

२१०१. लोखंडाची बेडी तोडी । आवडी सोनियाची घडी १
मी ब्रह्म ह्यणतां अभिमान । तेथें शुद्ध नोहे ब्रह्मज्ञान ॥२॥ जळा-
पासुनी लवण होय । ते जळींचें जळीं विहनी जाये ॥३॥ जैशी दे-
खिली जळगार । शेवटीं जळचि निर्धार ॥४॥ मुक्तपणें मोला च-
ढलें । शेवटीं सोनियाचे फांसां पाडिलें ॥५॥ एकाजनार्दनीं शरण ।
बद्धमुक्ता ऐसा शीण ॥६॥

२१०२. अभिमानासाठीं । वैचिती तपांचिया कोटी ॥१॥ अ-
भिमान दुर्वासासी । व्यर्थ शहापिला अंबऱ्ठवी ॥२॥ अभिमान
ब्रह्मियासी । नेलें गाई गोप वत्सांसी ॥३॥ अभिसान नाडला पूर्ण ।
विश्वामित्र ऋषि जाण ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । समूळ
सांडावा अभिमान ॥५॥

२१०३. कलत्रपुत्रबाधा अभिमानाची । तेही लजिल्या शेखीं
त्यागी म्हणे निजाची ॥१॥ अभिमान कैसेनी सरे । ही कृपा कीजे
माहेरें दातारा ॥२॥ देही देहांतीत प्रतिपादिजे ज्ञान । तेणेंचि ज्ञानें
देहीं येतुसे अभिमान ॥३॥ जें जें होय रूतें तें अहंकार । त्यागी
भोगी होय दिगंबर ॥४॥ ब्रम्हज्ञानें म्हणती अभिमानाची तुटी ।
सोहं सोहं म्हणोनी तेथेंही लागे पाटी ॥५॥ द्वैत नाहीं जगीं मीच
येकला येक । येणें स्फुरणें आला अभिमान घातक ॥६॥ अति

सूक्ष्म अभिमान कवणा न पडे ठाई । देहातीत ज्ञानी म्हणती जो
विदेही ७ एकाजनार्दनी जगद्गुरुः न्याहाळी । गौखर वंदितां अभि-
मानाची धुळी ॥८॥

२१०४. आणिकाचे मनीं आणीक संकल्प । न धरा विकल्प
वासनेचा ॥१॥ नका यातायाती वाउगी फजिती । उगवा सौवागुती
आपलाली २ एकाजनार्दनी एकचिस्मरा । जन्म वेरझारा खंड होती ३
२१०५. सबराभरित देव असोनी जवळी । व्यर्थ ते कवळी
मृत्तिका जळ ॥१॥ ज्याचिया सत्तेचा पंचभूत खेळ । विसरती गो-
पाळ तयालागीं ॥२॥ वल्कलें वेष्टन भस्माचें धारण । ऋरिती
धूम्रपान वाउगीचि ॥३॥ एकाजनार्दनी हृदयस्थ असता । कां हो
शीण तत्त्वतां करिताती ॥४॥

२१०६. गाण्याचें कीर्तन वाखाणिलें । जाणिवेचें ज्ञान तें
जाणिवेनें खादलें १ भवार्णव हा अवघा उभारी । तो कळे जाणिवे-
वरीरे ॥२॥ पंडिताचा बोध विश्वंसी वाद । तापसाचें तप नि-
दाळी क्रोध ॥३॥ योगियाचा योग नाडियेला सिद्धी । अभिमान
नाडी सज्ञान बुद्धी ॥४॥ कर्माकर्म नाडी वर्णाश्रम । संबंधीं
विषम विकल्प करी ॥५॥ एकाजनार्दनी भगवत् कृपा पूर्ण । निर-
भिमानें वरण धरियेले ॥६॥

२१०७. एकांतीं बैसणें शरीर रोधणें । अष्टांग साधनें श्रम
नको ॥१॥ गुदातें अंगुष्ठ लावुनी बैसणें । शरीरीं रोधणें पंचप्राण
॥२॥ नको नको व्यर्थ जीवासी यातना । रामनाम स्मरणा करी
सुखें ॥३॥ एकाजनार्दनी नको यातायाती । नामस्मरणें मुक्ती
सत्वर जोडे ॥४॥

२१०८. लांब लांब तुह्मी सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी
उठाउठी ॥१॥ मीपण जोंवरी गेलें नाहीं । तोंवरी तुह्मी केलें काई
॥२॥ मीपण देहीं प्रपंच दृष्टी । कोरळ्या काय सांगाल गोष्टी
३ एकाजनार्दनी बोधाचें सत्त्व । बोलामाजी तेंणें दाखविलें तत्त्व ४

२१०९. वरीवरी दावी भाक्ति । अंतरीं असे कामासक्ती ॥१॥
माझें घर माझें कलत्र । माझें गोत्र माझा पुत्र ॥२॥ ऐसा प्रपंचीं

गुंतला । तयावरी काळ घाला ॥३॥ एकाजनार्दनी शरण । काळ
वंदितसे चरण ॥४॥ :

२११०. अंतरी शुद्ध नाही भाव । वरी मिरवी वैराग्य वाक
॥१॥ जळो जळो त्यांचें ज्ञान । काय नटाचें भाषण ॥२॥ दिळा
टोपी दावी सांग । बकध्यानी मिरवी रंग ॥३॥ शरण एका जना-
र्दनी । त्याचा मंत्र न घ्यावा कार्नी ॥४॥

२१११. अंतरी भरला दड काम । वरीवरी दावीतसे नेम ॥१॥
जैसें फळ बुंदावन । परी अंतरी कडू पूर्ण ॥२॥ सदा वाहे तळमळ
चित्त । वरिवरी दावी परमार्थ ॥३॥ एका शरण जनार्दनी । ऐसे
नर पाप खाणी ॥४॥

२११२. किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें ॥१॥
न भीचि तो यमदंडा । जैसा मेंढा मातलासे ॥२॥ भलतिया वरी
धावे । श्वान जैसें तें स्वभावे ॥३॥ एकाजनार्दनी जाण । वाहातो
देवाची तो आण ॥४॥

२११३. किती बोळू किती सांगू । नायकती त्यांचा नसरे पांगु
॥१॥ जातां न राहती आडवाटे । मोडती कांटे कर्म धर्म ॥२॥ वा-
उगे पथें असती जनी । तये मांडणीं गुंतू नका ॥३॥ एकाजनार्दनीं
लडिवाळ । पूर्ण कृपाळ संतांचा ॥४॥

२११४. पंडितांच्या वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे
जाण तेणें कांहीं ॥१॥ शास्त्रीकाचे वचना द्यावें अनुमोदन । परि
हित नोहे जाण तेणें कांहीं ॥२॥ वेदांतांच्या वचना द्यावें अनुमो-
दन । परि हित नोहे जाण तेणें कांहीं ॥३॥ पुराणिकाचे वचनां द्यावें
अनुमोदन । परिहित नोहे जाण तेणें कांहीं ॥४॥ संतांच्या वचना
द्यावें अनुमोदन । एकाजनार्दनीं तेणें हित होय ॥५॥

२११५. पवित्र अंतर शुद्ध करा मन । तेणें घडे जाण सर्व
कर्म ॥१॥ वेद्युक्त मंत्र जपतां घडे पाप । मी मी ह्यणोनी संकल्प
उठतसे ॥२॥ यज्ञादीक कर्म घडती सांग । मी मी संसर्ग घडतां
वांयां ॥३॥ दानधर्मविधी धरितां शुद्ध मार्ग । मी मी म्हणतां
याग वांयां जाय ॥४॥ एकाजनार्दनी मीपणा टाकून । करी
कृष्णापर्ण सर्वफळ ॥५॥

२११६. समूळ कामनेतें दंडावें । मग शिरादिक मुंडावें ॥१॥
अंतरीं अनिवार कामना । विरक्ति तो दाखवी जना ॥२॥ नाम
गर्जतां हे होंटीं । एकाजनादर्नीं काम पळे नेहटीं ॥३॥

२११७. आळासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां
॥१॥ वाउगाची सोस न करीं सायास । रामनामें सौरस जप करीं
॥२॥ यज्ञयागादिक न घडती साधनें । न्यून पडतां पतन सहज
जोडे ३ एकाजनादर्नीं चुकवी येरझार । करीं तूं उच्चार रामनाम ॥४॥

२११८. तूं नायकसी कवणाचें । बोलतां नये बहू वाचे । तुझें
तुज हिताचें । वर्म आम्ही सांगूं ॥१॥ होई सावध झडकरी । नको
पडूं आणिके भरीं । वांयांचि धांवसी दिशाभरी । श्रमु निर्धारिं
तुजचि ॥२॥ ब्रह्मज्ञानाची भरोवरी । वाउगी न करी निर्धारिं ।
कर्म अकर्म आधीं सारी । मग निर्धारिं सुख पावे ॥३॥ जेणें तुष्टे
जनादर्न । हेंचि करी पां साधन । शरण एकाजनादर्न । वाउगा
शीण न करी ॥४॥

२११९. जेथें कष्टें न लभे ज्ञान । आधीं पाहिजे समाधान ।
योगयाग तपाचें नाहीं कारण । शांतिक्षमादया जाण मुख्य
धरी ॥१॥ आणिक नकोरे साधन । वांयांशिण ब्रह्मज्ञान । आही
मुखीं गाऊं रामकृष्ण । हेंचि समाधान आमुचें ॥२॥ आलिया ज-
न्माचें सार्थक । जन्मजरां निवारूं दुःख । कायावाचामनें
संतसेवा देख । दुजा हेतु नाहीं मनीं ॥३॥ जन तोचि जनादर्न ।
साक्षी त्या लोटांगण । एकाजनादर्ना शरण । कायावाचा मनेंसी ४

२१२०. ममता ठेवूनि घरींदारीं । वांयां कां जाशी बाहेरी
॥१॥ आधीं ममत्त्व सांडावें । पाठीं अभिमाना खंडावें ॥२॥ ममता
सांडी वाडेंकोडें । मोक्ष सुख सहजीं घडे ॥३॥ एकाजनादर्नीं
शरण । ममता टाकी निदीळून ॥४॥

२१२१. लज्जा अभिमान टाकूनि परता । परमार्थ सरता करी
कां रे ॥१॥ वादक निंदक भेदक ऐसे त्रिविध । याचा टाकूनि
भेद भजन करी ॥२॥ एकाजनादर्नीं त्रिविधापरता । होऊनि
परमार्थां हित करीं ॥३॥

२१२२. रस सेविल्यासाठी । भोगवी जन्माविद्या कोटी ॥१॥
रसने आधीन सर्वथा । रसनाद्वारे रसु घेता ॥२॥ जंव रसना नाही
जितिली । तंव वाउगीच बोली ॥३॥ एकाजनादर्नी शरण ।
रस रसना जनार्दन ॥४॥

२१२३. उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तूं वा निःशेष
सांडी बापा ॥१॥ सर्वांठीयां देव जर्गी तो भरला । व्यापुनियां
ठेला जळीं स्थळीं ॥२॥ काम अकाम सकाम निष्काम । हें सोपें
वर्म भाविकांसी ॥३॥ आसन ध्यान धारणा तें ध्येय । हे सोपे
उपाय साधकांसी ॥४॥ दंडन मुंडन नको तीर्थाटन । एकाजना-
दर्न हृदयी धरी ॥५॥

२१२४. जिह्वा रस चाखी अवलोकी नेत्र । प्रेरक पवित्र
आत्माराम ॥१॥ बोलतसे मुख त्वचे कळे स्पर्श । प्रेरक परेश
आत्माराम ॥२॥ सुखदुःख ज्ञान होतसे पै चित्ता । प्रेरक पंडरी-
नाथावीण नाही ॥३॥ घ्राणा परिमळ ऐकती श्रवण । प्रेरक नारा-
यण सर्व साक्षी ॥४॥ हस्तें घेणें देणें चरणीं गमन । प्रेरक ईशान
आत्माराम ॥५॥ ज्याच्या सत्ताबळें हाले वृक्षपान । प्रेरक भगवान
सर्वांचा तो ॥६॥ एकाजनादर्नी पाय हे धरावे । ध्यान हें करावें
हृदयी त्याचें ॥७॥

२१२५. वैराग्य प्रथम असावी शांति । तेंणें विराक्ति अंगी
जोडे ॥१॥ हेंचि मुख्य वर्म साधकां साधन । येणें जनार्दन जवळी
असे ॥२॥ उपासना मार्ग हेंचि कर्मकांड । हेंचि जें ब्रह्मांड जनीं
वनीं ॥३॥ हेचि देहस्थिति विदेह समाधी । तुटती उपाधि कर्मा-
कर्म ४ एकाजनादर्नी शांति क्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ५

२१२६. सत्य असत्य दोन्ही देहींच भासत । तेंणेंचि नासत
सर्व काम ॥१॥ एकासी वंदावें एकासी निंदावें । ऐसिया
भाषा काय सत्य तें मानावें ॥२॥ देह जातो गोष्टी असत्य न बोळ ।
सर्वज्ञ विठ्ठल म्हणों आम्ही ॥३॥ सत्य असत्याची वार्ता नको देवा ।
एकाजनादर्नी जीवा हेंचि प्रेम ॥४॥

२१२७. असत्याचा शब्द नको वाचे माझे । आणिक होका
ए. ३४

बोवें भलतौसैं ॥१॥ परि संतरज वंदीन मी.माथां । असत्य सर्वथा
नोहे वाणी ॥२॥ अणुमात्र रज डोळां न साहे । कैसा खुपताहे
जन दृष्टीं ॥३॥ एकाजनार्दनी असत्याची वाणी । तोचि पाप-
खाणी दुष्टबुद्धि ॥४॥

२१२८. एक एक मंत्रा करिती अनुष्ठान । परि विठोबाचे चरण
दुर्लभ ते ॥१॥ एक एक तीर्था करिती प्रदक्षिणा । परि विठोबाचे
चरण दुर्लभ ते ॥२॥ एक एक ग्रामीं करिती भ्रमण । परि विठो-
बाचे चरण दुर्लभ ते ॥३॥ एक एक देह कर्वतीं घालिती । परि
विठोबाची प्राप्ति दुर्लभ ते ॥४॥ एकाजनार्दनी सत्संगावांचुनी ।
परि विठोबाची मिळणी दुर्लभ ते ॥५॥

२१२९. नाहीं नामासी साधन । निराहार न लगे उपोषण ।
नको दंडन मुंडन । सुखें घाचे आठवी ॥१॥ काया कष्ट नको
कांहीं । देश विदेशासी न जाईं । निवांताचि ठायीं । वैसोनियां जपे २
नको वित्त धन नाश । होउनी देहींच उदास । एकाजनार्दनीं
नाश । नको कलं शरीराचा ॥३॥

२१३०. स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ ।
कोटी गुणें विशाल । पुण्य हातां चढतरे ॥१॥ धन्य धन्य नाम
श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणीक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखीं जप-
ताती ॥२॥ नाम त्रिभुवनीं साजिरें । नाम पावन गोजिरें । एका-
जनार्दन निर्धारें । सांगे बाह्या उभासनी ॥३॥

२१३१. जप जाण्य तप नको अनुष्ठान । पंचाग्नि साधन योग
नको ॥१॥ नको तीर्थाटन नको मंत्रावळी । वेद शास्त्र जाळीं गुंतूं
नको ॥२॥ नको आत्मस्थिति नको ब्रह्मज्ञान । नको अष्टांग सा-
धन नको वायां ॥३॥ नको यंत्रमंत्र नकोरे कल्पना । भ्रांति भुळी
जाणा नको नको ॥४॥ नको तूंकलंसादास धरीं पां विश्वास । एका-
जनार्दनारा पाहें डोळां ॥५॥

२१३२. ज्याचें नाम स्मरतां कळिकाळ ठेंगणा । त्या नारा-
यणा विसरले ॥१॥ करिती पूजन आणिकांची स्तुती । दैन्यवाणे ह्योती
अंतकाळीं २ एकाजनार्दनीं तयाचें बंधन । कोण करील खंडन जन्म कर्मां ३

२१३३. न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गातां उल्हास

मानान्वर्त्ती १ पंचाभि साधन नको धूम्रपान । योग्याग तपन नको
 कांही ॥२॥ सुखे वाजवा टाळी मुखी नाम घोष । पातकांचा नाश कल्प-
 कोडी ॥३॥ एकाजनार्दनी नाम एक समर्थ । तेणे पुरे स्वार्थ सर्व जीवां ४
 २१३४. जों जों धरसी वासना । तों तों नोहे रे उगाणा । पंढ-
 रीचा राणा । ध्यानामाजी आणिकां ॥१॥ हेंचि सर्व साधनांचें सार ।
 नको व्युत्पत्तीचा भार । या वचनीं निर्धार । धरी संतपार्यां ॥२॥
 नको योग्याग तप । वाउगा मंत्र खटाटोप । येणें न धाये माप ।
 जन्मजरामृत्यूचें ॥३॥ नको पडूं याचे भरी । वाचे म्हणें कृष्ण
 हरी । एकाजनार्दनी निर्घारीं । निष्पाप होसी तूं ॥४॥

२१३५. वेश घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां ।
 भोग देखोनी घुसतां कां । आम्ही भले म्हणोनी पुसतां कां ॥१॥
 थिता बाईल कां सांडिली । आशा परवधु कां धुंडिली । शुभ्र
 सांडोनी भगवां कां गुंडिलीं । ऐसी भंडी कां हो मांडिली ॥२॥ तुम्हा
 प्रपंचावर एके घाई रुसवेना । अहंज्ञातेपण कोणहां पुसवेना । एका-
 जनार्दनीं मन जिंकवेना । मेल्या कुतऱ्यासारखें कां वसवेनां ॥३॥

२१३६. नका करूं कर्माकर्म । तुहां सांगतो मी वर्म । श्री-
 रामाचें नाम । आट्टाहास्यें उच्चार ॥१॥ तेणें तुटेल उपाधी । निर-
 सेल भेदबुद्धि । होईल सत्त्वशुद्धि । भक्तिलागीं देवाच्या ॥२॥ त्रि-
 विधतापांचें दहन । कामक्रोधांचें नाशन । होईल प्रसन्न । चित्त
 रामप्रसादें ॥३॥ एकाजनार्दनीं नेम । निल्य वाचे रामनाम । कैव-
 ल्याचें धाम । प्राप्त होय तत्काळ ॥४॥

२१३७. साधावया स्वरूपसिद्धी । सिद्ध साधका समाधि ।
 वैसोनि ध्यानस्थ बुद्धि । परी तो हरी न सांपडे ॥१॥ धन्य
 धन्य वैष्णवसंग । खेळे तेंथें पांडुरंग । कीर्तनीं नाचतसे
 स्वयंभ । सदा काळ सर्वदा ॥२॥ वेतां नाम धावें विठ्ठल । नको
 तपि नको मोल । न लगती कष्ट बहुसाल । तो कृपालु
 दीनांचा ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । भक्तीस तुष्टे नारायण । त्याचें
 करितां चितन । आपोआप येतसे ॥४॥

ब्रह्मकर्मविधिपूजासमाधियोगनिषेध.

२१३८. गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर
॥१॥ जोडिली संपदा ब्राह्मणासी यावी । अखंड करावी चरणसेवा
॥२॥ ब्राह्मणाचें तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया
॥३॥ ब्राह्मणाचें तीर्थ ज्या नरा मस्तकीं । सायुज्यता मुक्ति
पायां लागे ॥४॥ एकाजनार्दनीं मुक्ति हे तों वाव । भजा हे
भूदेव कोटिजन्मीं ॥५॥

२१३९. जनार्दनें आम्हां सांगितलें गूज । पुजावे हे द्विज
आवडीनें ॥१॥ मुखीं वेद ज्याच्या तोचि नारायण । भिन्नभाव
जाण भावूं नको ॥२॥ भावितांही भिन्न तयासी दंडिती । रवरव
भोगिती कुळांसहित ॥३॥ एकाजनार्दनीं ब्राह्मणांची पूजा । चुक-
विल खेपा संसारच्या ॥४॥

२१४०. ब्राम्हणवाक्यबळें वेदु नेमी जगां । येहवीं राहे उगा
थोटावला ॥१॥ ब्राम्हण तो ब्रह्म ब्राह्मण तो ब्रह्म । जयाचेनीः कर्मा-
कर्म दाटुणें जगां ॥२॥ ब्रह्मवाक्याची राणीव तें शास्त्राची जा-
णीव । येहवीं नुसधें पेंव पाषाणाचें ॥३॥ ब्राह्मण वचनार्थ याग-
कर्म समर्थ । येहवीं ते समस्त जीत ना मेळी ॥४॥ जीवाचें जीव-
पण शिवाचें शिवपण । याहुनी ब्रह्मपूर्ण ब्राह्मणवाक्य ॥५॥ पाठ
नाहीं पोठ नाहीं ब्रह्म तें निघोट । हाही अनुभव स्पष्ट ब्राह्मण-
वचनें ॥६॥ ब्रह्म तें निर्मळ संसार तो मृगजळ । हेंही होय निवळ
ब्राह्मणवचनें ॥७॥ एकाजनार्दनीं ब्राम्हण पूर्ण बोधु । जाणे तया
बाधु न शके कर्माकर्म ॥८॥

२१४१. शम दम तप शौच आणि क्षमा । आर्जव तो प्रेमा ज्ञाना-
लागीं ॥१॥ आत्म अनुभव वेदां सत्य भाव । ब्राह्मण स्वभाव कर्म-
ऐसें ॥२॥ ब्राम्हणाच्या ठायीं गुण शुद्ध सत्व । वसे ब्रह्मतत्त्व तया
चित्तीं ॥३॥ सर्वाभूतीं दया असे तयापाशीं । विटला उपाधीसी
सर्वभावें ४ एकाजनार्दनीं ऐसे हे ब्राह्मण । तयांचे चरण नित्य वंदूं ५

२१४२. ब्राम्हणा स्वधर्म नित्य नैमित्तिक । व्हावें उपासक वेदां
लागीं ॥१॥ स्नानसंध्या वंदन हेंचि नित्य कर्म । तैसांचि हें वर्म

पितृतृप्ति ॥२॥ ब्रह्मयज्ञ आणि अग्नीन्धी ते पूजा । तेणें अधोक्षजा पाविजेति ॥३॥ अतिथी आलिया तथा अन्नदान । करावें तर्पण व्रज्ययोगें ॥४॥ भूतदया गाई पशुतें पाळावें । मुखी उच्चारावें रामनाम ५ एकाजनादनीं हेंचि नित्य कर्म । तेणें परब्रह्म हातां चढे ६

२१४३. तथालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक । पितृ श्राद्धादिक जाणावें तें ॥१॥ संतांचें दर्शन ज्ञानियाची भेटी । उत्थापन अटीं करणें लागे ॥२॥ एकादशी शिवरात्री प्रदोषादी । राम जयंत्यादि नाना पर्वें ॥३॥ नैमित्तिक ऐसें तथासी म्हणती । त्यायोगें पावती आत्मतत्त्वीं ४ एकाजनादनीं यातें आचराल । तरीच पावाल चित्तशुद्धि ५

२१४४. कोणा ब्रह्मकर्म कळेना हें वर्म । नासिलें जीवन संध्या वेलें ॥१॥ धरिलें नासिक अनुभवावांचुनी । त्रिपुटीसी पाणी लाविलें ॥२॥ डोलिया वंदन स्वीकारिले कान । तेथें वर्म कोण नेणवेचें ॥३॥ हृदयावरी हात नाभीसी लाउनी । डोळे ते झांकुनी नाश केला ॥४॥ करी प्रदक्षिणा गुरु गुह्याविण । व्यर्थ केला शीण वायांची तो ॥५॥ वेळ चुकऊनि संध्या करी भलते वेळ । केलें अमंगळ ब्रह्मकर्म ॥६॥ फिरवितो मणी वुटवुटा ते होटें । अजप तो कोठें स्थान नेणे ॥७॥ नेणे तो आचार करीं वेडेचार । कांय तो गव्दार संध्या जाणे ८ एकाजनादनीं चुकविला नेम । काय पशु अधम जन्मा आले ॥९॥

२१४५. असोनि ब्राह्मण । न करी जो संध्यास्नान ॥१॥ तो पातकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥ वेद मंत्र नये मुखा । सदा द्वेष निंदा देखा ॥३॥ नाही श्राद्धसंकल्प घरीं । हिंडे सदा दारोदारी ॥४॥ हरिनामीं न वैसे चित्त । लोकां पुराण सांगत ॥५॥ ऐसे पामर अभागी । तयांचे दोष कोण भंगी ॥६॥ एकाजनादनीं नाम । वाचे होउनी वदा निष्काम ॥७॥

२१४६. नित्य कर्मांचें लक्षण । स्नानसंध्या पितृतर्पण ॥१॥ ब्रह्मयज्ञ देव पूजा । करावी त्या अधोक्षजा २ वैश्वदेव अतिथी पूजन । आचारावें नित्य जाण ३ एकाजनादनीं कर्म । तेंचि जाणा परब्रह्म ४

२१४७. ब्रह्म जाणे ब्राह्मण याती । त्याची घडावी संगती ॥१॥ ब्राह्मण तथासी ज्ञणावें । त्याचे पायीं लीन व्हावें ॥२॥ गळां घा-

लोनी सूत्रदोरी । ह्यणवित्ती ब्रह्मचारी ॥३॥ परी ब्रह्म नाही ठावें ।
लोका सांगतसे भावें ४ एकाजनादनीं पूर्ण । ब्रह्म जाणे तो ब्राह्मण ५

२१४८. आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण । यातिकुळ नाही लहान
॥१॥ आम्हां सोंवळें वोंवळें नाही । विटाळ न देखों कवणे डाई २
आम्हां सोशरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥ एका-
जनादनीं बोधु । यातिकुळीचा फिटला राबंधु ॥४॥

२१४९. उचित अनुचित कळे तुम्हां । सदैव निदेंवा हांसती।
॥१॥ ऐसी राहे कर्मगती । वायां फजिती होती जरी ॥२॥ कर्म
सोडिनायां नरा । करी आयुष्याचा मातेरा ॥३॥ एकाजनादनीं
निजसार । कर्म हिंडवी गिरिगव्हार ॥४॥

२१५०. जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह
॥१॥ देहींचें कर्म देहींच भोगावें । वायां कां शिणावें हाव भरी २
आपुलें संचित तैसा कर्म भोग । वाउगा उद्योग वोलून काय ॥३॥
एकाजनादनीं कर्माची जे रेखा । न चुके सकळिकां भोग त्याचा ४

२१५१. विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथें
त्याग भोग करुनी काय ॥१॥ होणार तें होतें आपुलें नचले कांहीं ।
वायां दुःख पाहीं मानूं नये ॥२॥ जी जी संचितीं लिहिलीसे रेखा ।
ती तीं ब्रह्मादिकां न चुकेचि ॥३॥ एकाजनादनीं वायां कां सायास ।
सुख दुःख लेश पूर्वकर्म ॥४॥

२१५२. श्रुम आणि विषम हीं तों काळाचीं फळें । भोगिल्या-
विण बळें न सुटती कधीं ॥१॥ वाउगी कल्पना वाउगी कल्पना ।
वांगविती मना परम मूर्ख ॥२॥ उसणें आणितांना जीवा वाटे
गोड । देतां तें लिगाड होय मग ॥३॥ एकाजनादनीं हाचि अनु-
भव । सुखदुःखां ठाव याचपरी ॥४॥

२१५३. जो कनकबिजें भुलविला । तो गाये नाचे उडे भला
॥१॥ शुद्धि नाही पा देहाची । सैरावैरा बोले वाचे ॥२॥ देह
अभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ॥३॥ ज्यासी विष चढलें
गहन । त्या करविती विष्टापान ॥४॥ एकाजनादनीं वर्म । हारये
तेणें कर्माकर्म ॥५॥

२१५४. आतां धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर ॥१॥
 शूद्र पीत गृहीचें अन्न । एकरात्रं पावन जाण ॥२॥ व्याघ्र नख
 गज दंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ॥३॥ पटतंतू स्वयें पुनीत ।
 वायूनें शुद्ध ऊर्णावन्न ॥४॥ गोक्षीर पवित्र काश्यपात्री । तेंचि अप-
 वित्र ताम्रपात्री ॥५॥ घृत पवित्र अग्नि संस्कारी । अग्नि पवित्र ब्रा-
 ह्मणमंत्री ॥६॥ वेद पवित्र गुरुमुखें । गुरुपवित्र निजात्ममुखें ॥७॥
 पृथ्वी पवित्र जळ संस्कारी । जळ पवित्र पृथ्वीवरी ॥८॥ व्याघ्रा-
 जिन मृगाजिन । हें स्वाभाविक पवित्र जाण ॥९॥ एकाजनार्दनीं
 निर्धार । मुख्य पवित्रता अंतर ॥१०॥

२१५५. गंगोदक तें पवित्र । येर कडू अपवित्र ॥१॥ दोन्हीं
 उदकें तंव सारखीं । शुद्ध अशुद्ध काय पारखी ॥२॥ गंगा देवा-
 पासून जाली । येर काय मध्यावर्ती केली ॥३॥ शुद्धाशुद्ध हे
 वासना । शरण एकाजनार्दना ॥४॥

२१५६. वेदांत प्रतिपाद्य करावा हा धर्म । न करितां अधर्म
 सहज लागे ॥१॥ मुख्य चारी वर्ण यांचा पै धर्म । न करितां
 अधर्म सहज लागे ॥२॥ जयां जे जे धर्म तयांचें तें कर्म । न
 करितां अधर्म सहज लागे ॥३॥ ब्राह्मणांचा धर्म संध्या षट्कर्म ।
 न करितां अधर्म सहज लागे ॥४॥ शरणागताचें रक्षण क्षत्रियांचा
 धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥५॥ वैश्यांचा धर्म वेव्हारीक
 कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥६॥ शूद्रांचा धर्म सर्वभावे
 पूजन । एकाजनार्दना तृप्ति तेणें ॥७॥

२१५७. फणस खातां लागे गोड । तेथें अधिक खाय तोंड ॥१॥
 सूर्या पूजितां पुण्य घडे । तेथें जे वेलपत्री चडे ॥२॥ ऐसा कर्मा-
 कर्म विनाश । गुण तेचि होती दोष ॥३॥ एकाजनार्दनीं जाण ।
 वायां दोपाचें हें चिन्ह ॥४॥

२१५८. जेणें घेतलेंसे विख । तया सर्व लाबिती देख ॥१॥
 जें केलें आपुलें आपण । तें भोगितां दुःख कोण ॥२॥ एकाजना-
 र्दनीं कर्म । कर्माभाजी घडे वर्म ॥३॥

२१५९. ज्यासी करणें चित्तशुद्धि । कर्म आचरावीं आधीं ॥१॥

तरीच होय मनःशुद्धी । सहज तुदती आधिग्याधि ॥२॥ चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्त्वतां ॥३॥ चित्त झालिया निश्चळ । सहज राहील तळमळ ४ एकाजनादर्नी मन । होय ब्रह्मरूप जाण ५. २१६०. जया करणें आत्महित । स्वधर्म आचरावा सतत ॥१॥ कर्में नित्य नैमित्तिक । ब्रह्मप्राप्तिलागीं देख ॥२॥ तींचि नित्य आचरावी । चित्त शुद्धि तेणें व्हावी ॥३॥ एकाजनादर्नी कर्म । ईशभक्तीचें हें धर्म ॥४॥

२१६१. आळिया द्विजासी यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान यावें त्यासी ॥१॥ तेणें जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे २ एकाजनादर्नी घडतां नमस्कार । तेणें हरिहर संतोषती ३

२१६२. देवातळींचें वख तें म्हणती अपवित्र । उदकें भिजविलें तें जालें प्रवित्र ॥१॥ देवापरीस जळ सबळ केलें । ज्ञान तें दुर्बळ होउनी ठेलें ॥२॥ नीचाचेनी स्पर्शें देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥३॥ एकाजनादर्नी साच नाही भाव । संशयची देव नाही केला ॥४॥

२१६३. भजन चालिलें उफारतें । कवण जाणे खरें खोटें ॥१॥ जवळीं असतां देव । भक्तां उपजला संहेह ॥२॥ सचेतन तुळशी तोडा । वाहातीं अचेतन दगडा ॥३॥ वेला केली तडातोडी । लिंगा लाखोली रोकडी ॥४॥ अमहोत्राचा सुकाळ । शमी पिंपळासी काळ ॥५॥ तिन्ही देव पिंपळांत । अमहोत्री केला घात ॥६॥ सुख बांधोनि बोकड मारा । म्हणती सोमयाग करा ॥७॥ चवदा गाठीचा अनंत दोरी । तो प्रत्यक्ष नेला चोरी ॥८॥ शालीग्राम शुद्ध शिळा । हारपलीया उपावास सोळा ॥९॥ एकाजनादर्नी एक भाव । कुभाविका कैचा देव ॥१०॥

२१६४. कर्म धर्म ऐसा आहे । ब्रह्मीं शोधूनिया पाहे ॥१॥ स्नान करावें तें कैसें । संध्या आपरूप असे ॥२॥ कैसा आहे ब्रह्म-यज्ञ । मन अर्जतातें नमन ॥३॥ एकाजनादर्नी भजे । कर्म धर्म सहज बुझे ॥४॥

२१६५. विचारी पां घडफुडें । देह तंव केवळ जड मूडें । कर्म-

बंधन तथाकडे । केवि लागे ॥१॥ आत्मनी न रिचे कर्म । कर्म के-
वळ भ्रम । थिळरीं जेवि सोम । चळी कापे ॥२॥ देह जगत्व न लगे
देहीं । अथवा न लगे आत्म्याच्या ठायीं । आतां कर्म तें मिथ्या
प्राही । भ्रमरूप ॥३॥ भ्रमरूप वाढवितां कर्मठपण । ठकलें सज्ञान
जन । एकाजनादनीं कर्म भ्रमण । बोळवण रया ॥४॥

२१६६. कर्म केवळ देहाच्या माथां । आत्मा देहीं असोनि
विदेहता । शेखीं म्हणती तत्त्वतां । कर्में बांधला आत्मा ॥१॥ आ-
काश जातां दळे । तें कर्मों ब्रह्म आतळे । कर्म अकर्मा नातळे । पर-
ब्रह्म रया ॥२॥ कर्माचें न कळे वर्म । तंव केवि फळे परब्रह्म ।
स्त्राणोनि न सोडीं भ्रम । साधकासी ॥३॥ कर्माकर्म विवंचना । न कळे
पै सज्ञाना । एकाशरण जनार्दना । परि तुक्षीच कल्पना रया ॥४॥

२१६७. कर्माच्या पोटीं भ्रमं । कीं भ्रमाच्या पोटीं कर्म । हें
दोहीचें न कळे वर्म । जाणत्यासी ॥१॥ घटीं उदक भरिलें । तेंण
घटाकाश नव्हे बोले । कर्मों ब्रह्म संचलें । कर्मातीत ॥२॥ वाढवितां
कर्म भ्रम । न कळे परब्रह्म । मीमांसक धर्म । अनश्वर ॥३॥ क-
र्मांची कर्मगति । न सोडी पुनरावृत्ति । निःशेष कर्म निश्चितीं ।
ब्रह्मप्रासी ॥४॥ निष्कर्म लभ्यते सिद्धी । हें कृष्ण उपदेशिलें कृपा-
निधी । तरी कर्मांची कर्मबुद्धि । न सोडी आत्मा ॥५॥ कर्माचें निज-
कर्म । केवळ परब्रह्म । एकाजनादनीं मिथ्या । कर्मभ्रम ॥६॥

२१६८. करुं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥१॥
कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं विदेहता ॥२॥ कर्म अकर्माचें
सांकडें । काहीं न घडे आत्म्याकडे ॥३॥ एकाजनादनीं कर्म ।
देहाचे देहीं परब्रह्म ॥४॥

२१६९. उद्यो अस्तु मावळलें भान । कर्माकर्मों सहज समा-
धान ॥१॥ कर्म तें गेलें करणें हारपलें । सहजीं पारुषले धर्माधर्म
॥२॥ उद्यो अस्तुभान न देखे समाधान । अवघा जनार्दन जर्ण
वनीं ॥३॥ एकाजनादनीं एकपणें कर्म । देहींच देहधर्म एकरूप ॥४॥

२१७०. वेदवाणी देवें केली । येर काय चोरापासून झाली
॥१॥ सकळ वाचा वदवी देव । कां वाढावा अहंभाव ॥२॥ ज्या

ज्या बाणीं स्तुती केली । ते ती देवासी पावली ॥३॥ एकाजनार्दनीं
मातु । वाचा वाचक जगन्नाथु ॥४॥

२१७१. आब्रह्म भुवन एक । तर्पण जाहलें ऐक्य ॥१॥ कैसा
होता हे ब्रह्मयज्ञ । ब्रह्म दृष्टीं ब्रह्मार्पण ॥२॥ सव्य अपसव्य न लगे
जाण । पितरापितर जनार्दन ॥३॥ एकाजनार्दनीं तिलोदक । ब्रह्म-
रूप तिन्ही लोक ॥४॥

२१७२. कर्म करितां फलाशा वाडे । तें तें फल भोगणें घडे
॥१॥ कर्म करितां फळ वाधक । न करितां प्राप्त नरक ॥२॥ ऐशी
कर्माची रहाटी । सदैव देखे उफराटी ॥३॥ एकाजनार्दनीं कर्म ।
तेथें कैचा भवभ्रम ॥४॥

२१७३. कर्म करतां कांहीं न कळे विचार । परी द्वेषाद्वेष संचार
होतां असे ॥१॥ राजस तामसं सात्त्विक तें देखा । उपाधी ते दोखा
मूळ जाणा २ यथाविधी कर्म न घडे निश्चयें । उणें पडतां जाय पतनासी
॥३॥ एकाजनार्दनीं नाममुखीं गातां । सर्व कर्में तत्त्वतां घडतीं सांग ४

२१७४. नाना कर्मांचिया लागतां पाठीं । भ्रमचि जगा होय
शेवटीं ॥१॥ नोहे कर्म यथासांग । वाउगाचि मग श्रम होय
॥२॥ जाय तळा येत वरी । बुडक्या परि बुडतसे ॥३॥ एकाजना-
र्दनीं शरण । कर्म न करूं आम्ही जाण ॥४॥

२१७५. अधर्में अदृष्टाचें चिन्ह । विपरीत वचन तें ऐका ॥१॥
मांडारीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजी तारूं वुडे ॥२॥ ठक
येवोनी एकातीं । मुलाम्याचें नाणें देती ॥३॥ स्वचक परचक वि-
रोध घाडी । खपीत लावुनी तळघरें फोडी ॥४॥ पाणी भरे पेवा
आंत । तेंणें धान्य नासे समस्त ॥५॥ गोठणीं शेळ्या रोग पडे ।
निमती गार्ह्येशीचे वाडे ॥६॥ भूमीनिक्षेप करूंजाती । ते आपुल्या-
कडे धुळी वोडिती ॥७॥ बुद्धि सांगे वाडोवाड । तेथोनी तोंडीं
घाला दगड ॥८॥ ऐशी कर्माची अधर्म स्थिति । एकाजना-
र्दनीं सोशी फजिती ॥९॥

२१७६. संध्यावंदनीं प्रणव जपावा । वाच्य वाचक प्रणव
अघवा ॥१॥ कैसी संधेसी साधिली संधी । देहीं हारपली देहबुद्धि

॥२॥ छंद ऋषिसंज्ञ उच्चार । ती अक्षरीं ज्ञालें अक्षर ॥३॥ जपीं जपमाला मौनीं । संध्या साधिली निज समाधानीं ॥४॥ सायंघ्रातः माध्यान्हीक । तिहीं संधीं निःसंदेह एक ॥५॥ काळें काळ तीन चुळा पाणी । संध्या साधिली एकाजनार्दनीं ॥६॥

२१७७. कर्म करसी तरी कर्मठचि ह्योसी । परि निष्कर्म ने-
णसी कर्मांमाजी ॥१॥ ब्रह्मालागीं कर्म सांडणें हें कुडें । पाय खांडोनि पुडें चालूं पाहासी ॥२॥ डोळ्यांची नव्हाळीं घेवों जातां करतळीं । पाहों जातां मुळीं पाहाणेंचि नाहीं ॥३॥ एकाजनार्दनीं सर्व कर्म पाहीं । सांडी मांडी नाहीं तथे ठायीं ॥४॥

२१७८. कर्मक्रिया जेणें कळे । तोचि कर्मी कां नाकळे ॥१॥ काय करनी कर्म सकळ । हरिप्राप्तीविण निर्फळ ॥२॥ कर्मी ब्रह्म-
प्रतीति नाहीं । तरी त्या कर्म केलें काई ॥३॥ एकाजनार्दनीं कर्म । कर्मी पाहे परब्रह्म ॥४॥

२१७९. कोटि जन्म आम्ही करूं हरिकथा । कर्मकांड माथां धरूनियां ॥१॥ ऐहिकादि कर्म करनी सर्वदा । भजो जी गो-
विंदा निरंतर ॥२॥ यजन याजन करनी अभिहोत्र । पुजोनि पवित्र द्वीजवर ॥३॥ एकाजनार्दनीं कर्म ब्रह्म एक । वेदांतीं विवेक बोलिलेला ॥४॥

२१८०. मर्दुनी शंखासुरा हातें वागवीसी कलीवरा । तेवीं निवटोनि अहंकारा माझ्या वागविशी शरीरा ॥१॥ येथें नवल नव्हे पहा हो । माझा देहचि वागवी देवो ॥२॥ शंख वाजविशी नाना स्वरा । तें तंव न वाधी शंखासुरा ॥३॥ तैसी चेतउनी माझी गिरा । बोली बोलविता तूं खरा ॥४॥ कर्म कार्य कर्तव्यता । माझेनि नावें तूंचि आतां ॥५॥ एकाजनार्दनीं निजात्मता । कर्म करून नित्य अकर्ता ॥६॥

२१८१. जाणतेपणें विधीनिषेध पोटीं । अज्ञान तें दृष्टी पळे दूर ॥१॥ अज्ञान बरवें अज्ञान बरवें । सज्ञान तें हावे बुडोनि जाये ॥२॥ अज्ञानें ज्ञान होतसे आपण । सज्ञानें मीतूपण घडतसे ॥३॥ एकाजनार्दनीं अज्ञानची वरा । सज्ञानाचा वारा नको मज ॥४॥

२१८२. आम्हां विधीनिषेधाचें नाहीं पै कारण । नाम सुखी स्मरण गोविंदाचें ॥१॥ घडेल तें घडो जोडेल तें जोडो । आम्ही तो न सोडों रामकृष्ण ॥२॥ शरीर पतन घडे अनायासें । काय तें सायासें जतनेचि ॥३॥ एकाजनार्दनी श्रीरामावांचुनी । दुजा छंद मनीं हा न वाहे ॥४॥

२१८३. विधीनिषेध कवणेपरी । कार्या कारण ते परी ॥१॥ नाम जपतां सादर । विधीनिषेध पळे वर ॥२॥ व्रत करा एकादशी । कंठां मिरवा तुळशी ॥३॥ करा घोष हरिकथा । विधीनिषेध वंदील साथां ॥४॥ एकपणें जनार्दनें । एका विधीनिषेध नेणे ॥५॥

२१८४. काय जाणों विधी । निषेधाचे ते बुद्धी ॥१॥ आम्ही गाळं नाम सुखें । नाचूं सुखें कीर्तनीं ॥२॥ न पडो भलतिया भरीं । वाचे म्हणों हरिहरी ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । विधीनिषेध गेला पूर्ण ॥४॥

२१८५. विधीनिषेध धरितां मनीं । सहजीं कार्यां होय हानी ॥१॥ जे जे वेळे जें जें घडे । विधीनिषेध सर्व जोडे ॥२॥ अन्य नाहीं विचारणा । कार्याकारण रावें जाणा ॥३॥ एकाजनार्दनीं खण । जाणते ते परिपूर्ण ॥४॥

२१८६. पूजा यथासांग संपूर्ण । न घडे तरी संतपूजन ॥१॥ करितां ऐसा संकल्प । तें जे जोडे महातप ॥२॥ ध्यानीं ध्यातां संतचरण । होईल मना समाधान ॥३॥ ऐसा पूजेचा सोहळा । एकाजनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

२१८७. पूजा करूं तरी पूजे नाहीं ठाव । भाव धरूं तरी देवाधि देव ॥१॥ करूं तरी पूजा कवणाची सांगा । देवाविण जाण रिती कोण ॥२॥ एकाजनार्दनीं पूजेसी नाहीं ठाव । अवघा व्यापला देवाधिदेव ॥३॥

२१८८. पूजेचे प्रकार असती सोळा बारा । तें मी दातारा नेणे काहीं ॥१॥ म्हणावितों दास मनीं धरुनि आस । धरिलीसे कास जना दिना ॥२॥ सायास संकेट न करीं व्रताचार । गाईन निरंतर जनार्दना ॥३॥ एकाजनार्दनीं शरण मनें वाचे । तथा पूजनाचें सुख होय ॥४॥

२१८९. पूजा करूं केशी देवा । वाचे आठवूं केशवा ॥१॥
हेचि माझी पूजाविधी । सर्व टाकिली उपाधी ॥२॥ घाल्तिनि निर्मळ
आसन । पूजूं संतांचे चरण ॥३॥ दृढ धरूं भाव साचा । सदा
छंद रामनामाचा ॥४॥ एकाजनार्दनी पूजा । सर्वभावे गहडध्वजा ॥५॥

२१९०. देव पुजे ठेवितों भावो । तो स्वयेंची जाला देवो
॥१॥ आतां कैसेनी पूजूं देवा । माझी मज होतसे सेवा ॥२॥ अत्र
गंध धूप दीप । तेंहि माझेची स्वरूप ॥३॥ एकाजनार्दनी करी
पूजा । तेथें पूज्य पूजकु नाहीं दुजा ॥४॥

२१९१. पूजन तो येक पुरे । वाचे स्मरे रामनाम ॥१॥ नको
गंधाक्षता तुळशी । मुखीं नाम अहर्निशीं ॥२॥ धूप दीप नैवेद्य
तांबूल । सदा वाचे राम धोल ॥३॥ आर्ती धूपार्ती अक्षता ।
राम गाऊं निःसीमता ४ एकाजनार्दनी शरण । सहज पूजा घडे जाण ५

२१९२. सहजची पुजा पुरे । श्रम वाउगाची उरे ॥१॥ आ-
ठयीन वेळोवेळां । केशव माधव गोपाळा ॥२॥ मंत्रस्नान विभूती ।
मुखीं राम जपविती ॥३॥ नाहीं आणिक काम । वाचे म्हणे राम-
नाम ॥४॥ एकाजनार्दनी बरवी । पूजा करीन देवदेवीं ॥५॥

२१९३. देवाचें पूजन । घडतां रामस्मरण ॥१॥ हेंचि एक
पूजा सार । वांयां कासया पसर ॥२॥ करूं वैसे देव पूजे । मनीं भाव
आन दुजे ॥३॥ ऐसें पूजेचें लक्षण । सांगे एकाजनार्दन ॥४॥

२१९४. बरवी ती पुजा । जेणें पावे अधोक्षजा ॥१॥ मुखीं
नाम वाहे टाळी । पूजा केली उत्तम हे ॥२॥ तुळशी माळा
गोपिचंद । पूजा छंद हाची मनीं ॥३॥ व्रत करी एकादशी । जाग्रण
निशीं सर्वदा ४ एकाजनार्दनी तुष्टे देव । पूजा भाव तेणें पावे ॥५॥

२१९५. देवपूजा करी आवरें । अतीत आलिया न चोले सा-
मोरें ॥१॥ कासया पूजन दांभीक । तेणें देवा नोहे सुख ॥२॥
अतितासी देणें पूजा । तेणें संतोष पावे पूजा ॥३॥ एकाजनार्दनीं
पूजा । ऐसी न करी गहडध्वजा ॥४॥

२१९६. डोळियानें रूप पाहावें साचार । मुखानें उच्चार राम-
नाम ॥१॥ हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्चाचे संतचरण

॥२॥ पदें प्रदक्षणा करा तीर्थाटण । हेंची पै कारण पूजनाचें ॥३॥
एकाजनार्दनीं ऐशी करीं पूजा । तेंणें गुरुराजा तोष पावे ॥४॥

२१९७. जीव शिव दोन्ही एकचि आसनीं । पूजा अघसानां
सर्वकाळ ॥१॥ कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ
बरें होय ॥२॥ परद्रव्य परस्त्री येथें आसक्त नोहे मन । तेंणें
जनादेन पूजा पावे ॥३॥ एकाजनार्दनीं ममता टाकुनी । संतांचे
चरणीं पूजन करी ॥४॥

२१९८. आपुली पूजा आपण करावी । ही जंघ ठावी राहाटी
नाहीं ॥१॥ कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा
दिसे ॥२॥ एकाजनार्दनीं ज्ञानाज्ञानें । पूजावे श्रीचरण विठोवाचे ॥३॥

२१९९. नाना तें चरित्र श्रीहरीचें वाचे । आठवावें साचें अघ-
हरणा ॥१॥ केशव माभव अच्युत गोपाळ । गोविंद गोकुळपाळ
वाचे वदा ॥२॥ वामन श्रीरामकृष्णातें आठवा । हृदयीं सांठवा
वेळोवेळीं ३ एकाजनार्दनीं ऐसा जया हेत । तो वसे जगांत जगरूप ४

२२००. हृदयींच स्नान हृदयींच ध्यान । हृदयींच भजन सर्व-
काळ ॥१॥ हृदयींच दान हृदयींच धर्म । हृदयींच नेम सर्व जोडे २
हृदयींच कथा पुराण श्रवण । हृदयींच चिंतन रावें रादा ॥३॥ हृद-
यींच दिसे एकाजनार्दनीं । हृदयींच एकपणीं बिंबलासे ॥४॥

२२०१. हृदयींच देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व १
हृदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥ हृदयीं
ते भुक्ति हृदयीं ते मुक्ति । हृदयीं सर्वस्थिति देव जाणों ॥३॥ एका-
जनार्दनीं हृदयींच पाहाळ । तें सुख घ्याळ हृदयामार्जी ॥४॥

२२०२. हृदयस्थ जया नाहीं ठावा देव । पूजा करती वाच
सर्वभावें ॥१॥ जाणावा अंतरीं मानावा हृदयीं । पहावा सर्वां-
तरीं परमात्मा ॥२॥ एकाजनार्दनीं व्यापक सर्वां ठायीं । भरुनी
उरला ठाईं जेथें तेथें ॥३॥

२२०३. देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाच
सर्व जाणा ॥१॥ मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन
गातां गीत ॥२॥ रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ वाधा

तेणें नोहे ॥३॥ एकाजनार्दनीं हाची पै विश्वास । सर्वभावे दास
होईन त्याचा ॥४॥

२२०४. सप्रेमें करितां भजन । तेणें घडती कोटी यज्ञ ॥१॥
प्रेम सार प्रेम सार । धांयां भार कुथेचा ॥२॥ प्रेमेंविण न भेटे
देवो । अवधा वावो पसारा ॥३॥ एकाजनार्दनीं प्रेम सार । तुटे
वेरक्षार येणें जाणें ॥४॥

२२०५. ब्रम्हांडाची दोरी । हालवी जो एकयाकरीं ॥१॥
भूतां परस्परें मैत्री । तीं एके ठायीं असती वरी ॥२॥ पंच प्राणांचें
जें स्थान । तये कमळीं अधिष्ठान ॥३॥ एकाजनार्दनीं सूत्रधारी ।
बाहुळीं नाचवी नानापरी ॥४॥

२२०६. मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगले कपाटीं
॥१॥ आसन घाल्नियां जाण । आकळिती पंचप्राण ॥२॥ क्षुधेनें
खादली भूक । लुषा ताहान प्याली देख ॥३॥ बुद्धि सुबुद्धि धरुनि
हार्ती । आकळितसे इंद्रिय वृत्ती ॥४॥ शांतीचेनि बळें । संकल्पत्या-
गिले सकळ ५ ऐसी योगाची काहाणी । शरण एकाजनार्दनीं ॥६॥

२२०७. प्राणापानांची मिळणी । शक्ती चेतवी कुंडलिनी ॥१॥
ती आधार शक्ति अचाट । चढे पश्चिमेचा घांट ॥२॥ कुंडलिनी
चालतां वाटा । लुकल्या आधिव्याधींच्या हाटा ॥३॥ साधितां उ-
ल्हाट शक्ति उलटे । उघडलें ब्रह्मरंध्रीचें कपाट ॥४॥ शरीराकारें
ते वोतिली । एकाजनार्दनीं पुतळी ॥५॥

२२०८. समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोणहा-
काळीं ॥१॥ समुद्रा भरितें पर्वसंबंधें । योगी परिपूर्ण परमानंदें
॥२॥ समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ॥३॥ समुद्रीं
वरुषतां घन । जीवनीं मिळतसे जीवन ॥४॥ योगियांची योग
स्थिति । सदा परमार्थ भक्ती ॥५॥ एकाजनार्दनीं शरण । योगि-
यांचें जें योग चिन्ह ॥६॥

२२०९. सर्प विळामाजी रिगे । हें तों देखती सवेणें ॥१॥
तैसा योगियांचा योग । सर्पापरी भूमी व्यंग ॥२॥ दावितां आचारू ।
हांसताती लहानथोरू ॥३॥ म्हणती एक कर्मठ । येक म्हणती यो-

गध्रष्ट ॥४॥ एक निंदिती वंदिती । ऐशी आहे योगस्थिति ॥५॥
यापरीस उत्तम साधन । एकाजनादीर्घां शरण ॥६॥

२२१०. प्राण रक्षणापुरतें । योगी मागती भिक्षेतें ॥१॥ तैसा
साधावा हा योग । जेणें साधे अंतरंग २ रिघोनी कमळिणीपार्शी ।
अमर लोधे आमोदासी ॥३॥ कोरडें काष्ठ भेदूनि जाय । तो
कमळदळीं गुंतोनी राहे ॥४॥ एकाजनादीर्घां योग । ऐसा
साधावा अनुराग ॥५॥

२२११. चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चका-
कारी स्वरूप हें ॥१॥ चहूँ समाधीचें पाही हें देखणें । विकळतातेणें
सहर्जां व्हावी ॥२॥ जिकडे पहातां तिकडे स्वरूपचि दिसे । तया-
माजी ठसे आणिक बिंब ॥३॥ मसूरप्रमाण शून्य महा तें
कारण । गुहमुखें खूण जाणावी पै ॥४॥ साचार स्वरूपाची मेळ-
वणी केली । परात्पर ठेली हेची ज्योती ॥५॥ त्याच वस्तुसाठीं
भाडती पुराणें । वेदशास्त्रें तैथें मौनावलीं ॥६॥ गुह्य हें पंचकदेखोनी
समाधि । वोलोनियां वेदीं निश्चयो केला ॥७॥ एकाजनादीर्घां स्वरूप
उरलें पाही । द्वैत गेलें पार्यां सद्गुरूच्या ॥८॥

२२१२. कैसं झालें देवदर्शन । देवा पहातां आहे कोण ॥१॥
डोळा उघडोनियां पाहे । पैल देव दिसताहे ॥२॥ पैल देव तो भी
भक्त । दोहीसी कोण आहे देखत ॥३॥ एकाजनादीर्घां पाहे ।
पहाणें पहातां देवचि आहे ॥४॥

२२१३. दुबार बाहुली वस्तरूप झाली । पहातां सोहं मेळीं
विदानंद ॥१॥ अर्धमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरसमान
हा वर्ण जेथें ॥२॥ सुपुत्रा कुंडलिनी कासीया सांगातिनी । निश्चिती
तें नयनीं बिंदुरूप ॥३॥ एकाजनादीर्घां पाहे डोळियां भितरीं ।
सवाह्य अभ्यंतरी तरीच दिसे ॥४॥

२२१४. स्वहिताकारणें विचार न कळे । संध्येचें हें मूळ आझी
जाणों ॥१॥ अर्ध बिंबीं सूर्य धरूं मध्यान्हासी । अस्तु जातां त्यासी
अर्ध देतो ॥२॥ नासिकेचें अग्र सुपुम्ना विदान । करी प्राणायाम
वेगळाचि ॥३॥ साही चक्र जप वर्णदळीं संकल्प । पूजा तर्पण युक्त

मंत्र सहज ॥४॥ त्रिपुटीपासोनि डोलियां वंदन । रक्त श्वेत गुण
पीत भासे ॥५॥ अर्धांकी पाहे अणुरेणु सरी । गगन शून्याकारीं
विखुरलें ॥६॥ विराजली संध्या वैसली जे बाळा । चंद्र सूर्य कळा
लाजविल्या ॥७॥ हृदयापासोनि नाभीचा नेट । मनीं बळकट पुष्टी
व्हावी ॥८॥ मूळ बंधापासूनि दिश्वली आटणी । हृदयीं कुंडलिनी
रीद्ध रंघ ॥९॥ दाही दिशा करी प्रदक्षिणा वेडा । गगनीं बीज
सडा माजिविलें ॥१०॥ एकाजनार्दनीं संध्या हेचि रीति ।
सहस्रदळीं ज्योति निजविंदु ॥११॥

२२१५. विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडे पतन कल्प-
कोटी ॥१॥ रेचक पूरक कुंभक त्रहाटक । प्राणायाम देख
न साधेचि ॥२॥ मूळ मंत्र न्यारा विधि बीज । न घडतां
सहज दोष लागे ॥३॥ हृदय कवच शिखा शिरीं । नेत्र
अस्त्रादीक फटकरीन राचे ॥४॥ एकाजनार्दनीं यातायाती ।
पुढें फजिती जन्मोजन्मीं ॥५॥

२२१६. निर्लेज्ज होऊनि नाचे महाद्वारीं । वाचे वदे हरी
सर्वकाळ ॥१॥ व्रत करी सदा नामाचें पारणें । अखंड तें पेंणें
रामकृष्ण ॥२॥ पंढरीची वारी घडे सर्वकाळ । कीर्तन कळोळ
मुखीं सदा ३ एकाजनार्दनीं भजनीं सादर । सर्व वेरझार खुंटे त्याची ४

जनास उपदेश.

२२१७. नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्र-
वत ॥१॥ अर्धीची छाया क्षणीक साचार । तैसा हा प्रकार
नाशिवंत ॥२॥ मृगजळाचें जीवन क्षणीक निर्धार । तैसा हा
विचार व्यर्थ सर्व ॥३॥ एकाजनार्दनीं नाशिवंतासाठीं । केवढीं
आडाआटी प्राणी करती ॥४॥

२२१८. मिथ्या भूतकाथा मिथ्या भूतमाया । मिथ्या भूत छाया
जेवीं वसे ॥१॥ मिथ्याभूत देह नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान
सर्व दिसे २ मिथ्या भूत जन मिथ्या भूत घन । एकाजनार्दन शरण वेगीं ३

२२१९. नाशिवंत धन नाशिवंत भान । नाशिवंत जाण कांया

सर्व ॥१॥ नाशिवंत देह नाशिवंत संसार। नाशिवंत विचार न करती
॥२॥ नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळें। नाशिवंत वळें गळां पडती ॥३॥
एकाजनादनीं सर्व नाशिवंत। एकचि शाश्वत हरिनाम ॥४॥

२२२०. रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं। केवढी आटाआटी
जीवीं होसी ॥१॥ कुडीसी मरण न वळेचि जाण। आत्मा अवि-
ताश परिपूर्ण स्वयंज्योती ॥२॥ एकाजनादनीं नाथिलाचि भात।
विठ्ठलनामें सौरस न घे कोणी ॥३॥

२२२१. भांबावले जन ह्यागती माझें माझें। वाउगेची वोंडें
वहाताती ॥१॥ खराचिथे परी उकरडा रोविती। नोहे तथा गती
अधम जाणा ॥२॥ स्तंभ असोनियां चोर ह्याणती आला। नसोनी प्रगंच
खरा भासिला ॥३॥ मृगजळवत् जाणार सर्व। अध्रांचें रावेच वायां
जैसें ॥४॥ एकाजनादनीं धरीं करि सोय। पुनरपि नये गर्भवासा ५

२२२२. पांचाजणांचें आणिलें जायाचें। मिरवण तथाचें कोण
सुख ॥१॥ नवल विस्मयो कैसा। देखत देखत झांसा। मृगज-
ळाची आशा। केवी लाहे ॥२॥ आतां नेती मग नेती। ज्याचि ते
घेउनी जाती। मूढ जग ह्याणती। माझें माझें ॥३॥ स्वप्नीचें निज
भोज। कोल्हार संडपीनि चोज। गंधर्व नगरीं राज्य। केवीं घडे
॥४॥ ऐसें जाणोनी अरे जना। भुळलासी अज्ञाना। मी माझी
कल्पना। करसी वायां ॥५॥ एकाजनादनीं हरी। व्यापक तो चरा-
चरी। तोची एक निर्धारी। वाउगे येर ॥६॥

२२२३. फूल झडे तंव फळ सोसे। तथा पाठीं तेंही नासे ॥१॥
एका मागें एक पुढें। मरण विसरलें वापुडें ॥२॥ शेजारीं निमाले
कोणाचे खांदीं। लपों गेला सापें खादली मांदी ॥३॥ मरण
एकतां परता पळे। पळे तोही मसणीं जळे ॥४॥ प्रेत देखोनी
वोझाच्या जाती। वोंडें ह्याणती तेही मरती ॥५॥ मरण
ह्याणतां थूं थूं ह्याणती। थुंकते तोंडें मसणीं जळती ॥६॥ पळेना
चळे तोचि सांपडे। जाणतां जाणतां होताती वेडे ॥७॥ एका-
जनादनीं क्षरण। काळ वेळ तेथें न रिगे मरण ॥८॥

२२२४. गर्भवासींचें दुःख सांगतां आटक। सकमूत्र दाथरीं

जननी जठरीं अधोमुख ॥१॥ शिव शिव सोहं सोहं । कोहं सोहं
सांडुनी पाहे निज जीवन ॥२॥ गर्भवासींचें सांकडें सांगावें कवणा-
पुढें । सर्वांगीं विष्टालेपु नाकीं तोंडीं किडे ॥३॥ एकाजनार्दनीं भेटी
तैं जन्ममरणा तुटी । जननी पयपान पुढती न करणें गोष्टी ॥४॥

२२२५. उगम संगम प्रवाह गती । ऐशी त्रिविध देहस्थिति
॥१॥ बाळत्व तारुण्य वृद्धत्व । ऐसें देहाचें त्रिविधत्व २ जरामरण
नाश पावे । ऐसा देह व्यर्थ जाये ३ ऐसियाचा भरंवसा ॥ एकाजनार्दनीं ठसा ४

२२२६. कामक्रोधलोभ दंभ मद मत्सर । षड्वैरी तत्पर
हेचि येथें ॥१॥ क्षुधा तृषा मोह शोक जरामरण । षड्भी पूर्ण
देहीं हेचि ॥२॥ आशा मनिशा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे
अठरा गुण जाणा देहामाजी ॥३॥ एकाजनार्दनीं त्यजोनि अठरा ।
तोचि संसारामाजी शुद्ध ॥४॥

२२२७. आशेषाशीं काम आशेषाशीं क्रोध । आशेषाशीं भेद
लागलासे ॥१॥ आशेषाशीं कर्म आशेषाशीं धर्म । आशेषाशीं
नेम नानात्वाचा ॥२॥ आशेषाशीं याति आशेषाशीं जाती ।
आशेषाशीं वस्ती अहंकाराची ॥३॥ एकाजनार्दनीं निराशी तो
धन्य । ज्यासीं नारायण सांभाळिता ॥४॥

२२२८. त्रिगुणात्मक देह पंचभूतीं खेळ । शेवटीं निर्फळ हो-
ईल रया ॥१॥ दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटीं
तत्त्वतां काहीं नुरे ॥२॥ पंचभूतें विरती ठायींचे ठायीं । वायां देहा-
देहीं बद्धमुक्त ॥३॥ एकाजनार्दनीं नाथिलाचि खेळ । अवघा
मायाजाळ जाईल लया ॥४॥

२२२९. एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेह धारा
अवचटा ॥१॥ मांडिलासे खेळ मांडिलासे खेळ । मांडिलासे
खेळ नरदेहीं ॥२॥ स्त्री पुत्र नालु बाहुले असती । नाचवितो पतीं
त्रैलोक्याचा ॥३॥ एकाजनार्दनीं मांडियेला खेळ । त्रैलोक्य
सकळ बाहुलें त्याचें ॥४॥

२२३०. चौऱ्यांयशीं लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह
आला हातां ॥१॥ करीं याचें समाधान । वाचे गाईं नारायण ॥२॥

सोडवितां तुज कोणी । नाहीं नाहीं त्रिभुवनीं ॥३॥ भुलूं नको जाशी
वांयां । एकाजनार्दनीं लागे पायां ॥४॥

२२३१. कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी । अद्यापि पडसी
गते रया ॥१॥ कोण तुज सोडीं कोण तुज सोडीं । पडेल
जेव्हां वेडी पायीं रया ॥२॥ हाणित्ती मारित्ती निष्ठुर ते
दूत । विचकूनियां दात पडसी रया ॥३॥ एकाजनार्दनीं मागीळ
आठव । कांहीं तरी भेव धरी रया ॥४॥

२२३२. ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । परित्या पामरा
समजेना ॥१॥ माझे माझे म्हणोनि झोंबतसे बळें । केलेसे
वाटोळें नरदेहा ॥२॥ फजित्तीचा जन्म मरावें जन्मावें । हें
कित्ती सांगावें मूढ जना ॥३॥ एकाजनार्दनीं माझे माझे टाकुनी ।
वैष्णव कीर्तनीं नाचे सुखें ॥४॥

२२३३. हिताकारणें तुम्हां सांगतसे गुज । कांहीं तरी लाज
धरा आतां ॥१॥ अवचट नरदेह पावळें निधान । कांहीं सोड-
वण करीं बापा ॥२॥ पूर्व सुकृताचें फळ तें पदरीं । म्हणोनि
हा देह निर्धारिं प्राप्त तुज ॥३॥ एकाजनार्दनीं वांयां जातो काळ ।
कांहीं तरी गोपाळ आठव वेणें ॥४॥

२२३४. कित्ती कित्ती जन्म कित्ती कित्ती फेरे । कित्ती कित्ती
अघोरें भोगिताती ॥१॥ न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण
धरा चित्तीं ॥२॥ कित्ती कित्ती विषय भोगित्ती वासना । यमाचे
सदना जावयासी ॥३॥ एकाजनार्दनीं न करीं विचार । नरक
तो अघोर भोगिताती ॥४॥

२२३५. इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण
खेप प्राणियांसी ॥१॥ भोगितां नूतन सांडित्ती ते जाण । तैसें ज-
न्ममरण प्राणियांसी ॥२॥ पुष्पाचा परिसळ घेउनी सांडित्ती जाण ।
तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥३॥ देह धरुनी आला न करीं स्व-
हित । करी अपघात आपणासी ॥४॥ एकाजनार्दनीं दोषी तोचि
जाणा । न भजे चरणा संतांचिया ॥५॥

२२३६. मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण । ही शिंदोरी जाण

बांधली पदरीं ॥१॥ शतवर्ष कऊल घेतां वाटे गोड । कर्माकर्म
सुघड न कळे काहीं ॥२॥ मरणाची भ्रांती विसरुनी मूढ । वा-
गवी कावाड प्रपंचाचें ॥३॥ वाळ तरुणदशा वृद्धाप्य पावला ।
सर्वेचि तो गेला अधोगती ॥४॥ एकाजनार्दनीं मापाविद्ये परी ।
सर्वेचि गोणी भरीं सर्वे रिति ॥५॥

२२३७. माझे माझे म्हणोनी करितोसी कष्ट । उडाला तो हंस
राहिलें फलकट ॥१॥ तनाचे वुजवणें तैशी देहस्थिति । चिता
अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥ स्वजन स्वगोत्र सारे
करती विचार । काढा काढा ह्मणती जाला भूमीभार ॥३॥ दे-
हाचीं जनकें केवळ मातापिता । गेला गेला ह्मणती तोचि देह
असतां ॥४॥ अष्टही प्रहर भोगी देह गेह वित्त । सेजेची भार्या
पळे ह्मणे भूतभूत ॥५॥ यापरी जाणोनी सांडीं देहाची खंती ।
एकाजनार्दनीं राहिला विदेह स्थिती ॥६॥

२२३८. आयुष्य भविष्य हें तंव कवणा हार्तीं । वांयांची
वहाती कुंथाकुंथी ॥१॥ आयुष्याचा अंत आलिया जवळीं । कोण
तया वेळीं सांभाळीत ॥२॥ गुंतुनी संसारों पडती आधोरीं । न
चुकेची फेरी येतां जातां ॥३॥ एकाजनार्दनीं संत कृपेविण । कोण
वारी शीण जन्ममृत्यु ॥४॥

२२३९. गत तें आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो
॥१॥ गत तें अंबर गत तो पवन । गत तें हवन गत होय २ एका-
जनार्दनीं अगत तें नाम । ह्मणोनी विश्राम योगियांसी ॥३॥

२२४०. जें जें दिसें तें तें नासे । अवघें बोसे जायाचें ॥१॥
नाशिवंत सर्व काया । भेणें उपाया करा काहीं ॥२॥ पदार्थ मात्र
जात असे । काहीं नसे आतु दुजें ॥३॥ एकाजनार्दनीं सर्व वाव ।
धरा भाव विठ्ठलीं ॥४॥

२२४१. नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण । अर्धरात्र जाण जाय
मध्ये ॥१॥ बाळत्व तारुण्य जरामय जाणा । संपलें गणना
होती त्याची ॥२॥ एकाजनार्दनीं राहिलें भजन । सर्वेचि मरण
पावला वेगीं ॥३॥

२२४२. शत वरुपांची घेउनी आला चिह्नी । अर्ध रात्रीं खा-

दलें उठाउठीं ॥१॥ केव्हां जपसील रामनाम वाचे । आयुष्य सर-
लीया पडतील यमपासे ॥२॥ अज्ञानत्व गेलें वरुषें बारा । खेळ-
तसे विट्टिदांडु भोंवरा ॥३॥ उपरी तारुण्य मदाचा ताठा । करी वै-
सोनी विषयाच्या चेष्टा ॥४॥ ऐशीं पन्नास वर्षे गेलीं भरोभरी ।
एकाजनार्दनी पडला चौऱ्यांयशींचे फेरी ॥५॥

२२४३. शत वर्षांचा कडल घेउनी । आलासी योनी नरदेहा
॥१॥ गर्भ जठरीं सोहं सोहं । जन्मतांची ह्मणसी कोहं ॥२॥ ऐसा
ठकडा पापिष्ठ । पुढें करिशी विषय चेष्टा ॥३॥ वाळ तारुण्य गेलें ।
पुढें वृद्धाव्य वयही आलें ॥४॥ नाहीं घडलें कर्तन । तों पुढें आलें
मरण ॥५॥ घेउनी जाती यमदूत । कुंभपाकीं तुज घालीत ॥६॥
नाना यातना ते करती । अमिस्तंभा भेटविती ॥७॥ तेथें कोण
सोडी तुज । आतां ह्मणसी माझें माझें ॥८॥ ऐसा भुलला गव्हार ।
भोगी चौऱ्यांयशींचा फेर ॥९॥ फेरे फिरुनी नरदेहीं आला । एका-
जनार्दनीं वांयां गेला ॥१०॥

२२४४. येती नरदेहा गमावित्ती आयुष्य । प्रथम वाळदशेस
भोगिताती ॥१॥ वाचा नाहीं तया रडे आक्रंदोनी । जननी तों
स्तनीं लावी वळें ॥२॥ क्षुधा लागलीया औषध पाजित्ती ।
उदर दखतां देती स्तन बळें ॥३॥ संपतां द्वादश जालासे श-
ह्याणा । कऱुनी अंगना वेगीं देती ॥४॥ विषयाचे वळें मातलासे
सर्व । सदा धुस् धुस् दर्प अंगीं वसे ॥५॥ सरलीया तारुण्य आला
वृक्ष दशे । भोगितसे क्लेश नाना व्याधी ६ रामनाम वाचे सदा आ-
ठवणीं नाहीं । धन दारापुत्र पाही माझें माझें ॥७॥ शेवटील
घडी परिपूर्ण भरली । माती जड झाली पापिष्ठाची ॥८॥ येउनी
यमदूत नेताती बांधून । नानापरी ताडन करिताती ॥९॥ यातना
ती सर्व भोग्युनी ढकलित्ती । पुनरपि येती गर्भवासा ॥१०॥ चौऱ्यां-
यशीं लक्ष योनी फिरतां फिरतां । एकाजनार्दनीं तत्त्वतां नरदेह ११

२२४५. जंव देहातें देखती तंव माझें म्हणती । निमालीया
रांडापोरें रडती ॥१॥ पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह नि-
मालां कीं न कळे साचा ॥२॥ जीव आत्मा न मरे कोणे काळीं । नि-

माला देह चतुष्टयाची होळी ॥३॥ एकाजनार्दनी देहा देखती मरण ।
गेला आला नाही तो तैसाचि जाण ॥४॥

२२४६. निमालीया देहासाठी । रांडापोरें हाणती होटी ॥१॥
तयासाठी न रडती । आपुलें म्हणती कैसे होती ॥२॥ ऐसे भुलले
पामर । नरक भोगिती अचोर ॥३॥ एका शरण जनार्दनी । राम-
नाम न घेती कोणही ॥४॥

२२४७. मी मी ह्यणतां वयां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल
वापा ॥१॥ रावण नासला मी पणें गेला । रामें क्षय केला पुत्रपौर्ती
॥२॥ मीपणें दुर्योधन बहुत गर्वांत । नासलें जीवित रणांगणें
३ ऐसे ते बहुत मीपणें नासले । एकाजनार्दनी भलें मीपण रहित ४

२२४८. आहारे पामरा मीपण फुगारा । व्यर्थ करे भारा
वागविसी ॥१॥ शस्त्राचेनि रोम बक जोहे अंगा । तया सहस्र भगा
जाहले देखा ॥२॥ विष अग्निचेनी भेळें । तया काहीं न पोळे ॥३॥
एकाजनार्दनी भन । देवापायीं केलें अर्पण ॥४॥

२२४९. मी म्हणोनियां भार वाहे । वाउगा जाय कुंथत ॥१॥
रात्रंदिवस जैसा खर । बोझें अपार वहातुसे ॥२॥ नावडे भजन
पूजन कथा । संसाराची वाहे चिंता ॥३॥ आला आयुष्याचा काळ ।
परि न राहे तळमळ ॥४॥ आपण मरुनी आणिकां मारी । ऐसा नष्ट
दुराचारी ५ एकाजनार्दनी नाही भाव । तेथें न भेटेचि देव ॥६॥

२२५०. म्हणती नरदेह पावन । परी अखंत निंघ जाण ॥१॥
जंव जन्मलेंचि नाही । तंव मरण लागलें पाही ॥२॥ देहीं देहा-
सहसा । निव्व मृत्यु लागला सरिसा ॥३॥ एकाजनार्दनी शरण ।
तें चुके जन्ममरण ॥४॥

२२५१. मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान । धेतो पुढिलें आमंलण
॥१॥ पुढें जन्माचा विसार । धेतो अतिमानें तो पामर ॥२॥ चौ-
ऱ्यायर्शी लक्ष योनीप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥३॥ ऐसा मनुष्य-
देह पावन । तो वेंची विषयाकारण ॥४॥ होतां विषयीं वासना ।
नाठवीची एकाजनार्दना ॥५॥

२२५२. नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत काया काय

काज ॥१॥ यमाचा पाहुणा जाणार जाणार । काय उपचार करुनि
वांयां ॥२॥ छायेसी बैसला सर्वेचि तो गेला । वृक्ष रडूं लागला
गेला म्हणोनी ॥३॥ पांथस्थ मार्गस्थ येउनी राहिला । उदय होतां
निघाला आपुल्या मार्गे ॥४॥ तो घरधनी रडत धांवे मार्गे । काय
काज वेगें सांगा तुम्ही ॥५॥ उसनें आणितां सुख वाटे जीवा ।
देतां दुःख जीवा काय काज ॥६॥ पाहुणा हा देह जाईल टाकुनी ।
एकाजनार्दनी काय दुःख ॥७॥

२२५३. हें शरीर नाशिवंत साचें । जायाचें हो जायाचें अंत-
काळीं ॥१॥ काय याचें सुख मानिती हे जन । पडिलेसे जाण मा-
याचकीं ॥२॥ संसाराचा या करिती विचार । भुलले पामर अधोगतीं
३ एकाजनार्दनी पायाची भ्रमती । पुढें ती फजिती नेणवेचि ॥४॥

२२५४. नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत छाया वांयां
जैसी ॥१॥ मृगजळाचे परी नाशिवंत धन । यासी तूं भुलून गुंत-
लासी ॥२॥ व्यापारीं वाजारीं घातिलें दुकान । स्त्री पुत्र स्वजन तैसे
बापा ३ एकाजनार्दनी ऐशियाच्या छंदा । भुलोनी गोविंदा विसरसी ४

२२५५. क्षणभंगुर देह । याचा मानिती संदेह ॥१॥ उदका-
वरील तरंग । तैसें दिसे सर्व जग ॥२॥ पाहतां मृगजळा । जळ
नोहेची निर्मळा ॥३॥ साउली अभ्राची । वांयां जाय जैसी ॥४॥ क-
रितां लवण पुतळा । विरे जैसा मिळतां जळा ॥५॥ एकाजनार्दनी
तैसें । दिसतां देह नासे जैसें ॥६॥

२२५६. असल्याचें मूळ नरदेह साचें । वांयां काय याचें कव-
तूळ ॥१॥ हरिनाम सारें सेवीं तूं निर्धारें । आणीक पसार शीण
वांयां २ एकाजनार्दनी मृगजळ वोखटें । दिसे तें गोमटें तृपान हारे ३

२२५७. जाणतां जाणतां करे वेडा होसी । नाथिल्याच्या
पिसां हांव भरी ॥१॥ दोन दिवसांचे उसणे व्यापारी । काय त्यांची
थोरी मानितोसी ॥२॥ दिवसाची छाया पूर्व पश्चिमेसी । तैशी या
देहाची स्थिति जाणा ॥३॥ एकाजनार्दनी हरिकृपेवीण । दावील ही
खूण कोण बापा ॥४॥

२२५८. देहींच्या अवसाना । कोणी कामा नये कोणहा ॥१॥ हे

तों मिळाले अपार । अवघा मायेचा बाजार ॥२॥ तुजसाठी शोक ।
कोणही न करतीच दुःख ॥३॥ रडती पडती । पुढें कैसें होईल
झणती ॥४॥ आपुलीया हिता । रडती जना देखतां ॥५॥ याचें
मानूं नको खरें । एकाजनार्दनी त्वरें ॥६॥

२२५९. नका करूं वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नर-
देहीं ॥१॥ आयुष्याचे अंतीं कामा नये कोणी । नेती ढकलनी एक
लेंचि ॥२॥ स्वजन स्वगोत्र नये कोणी कामा । सांडी त्यांचा प्रेमा
परता होई ॥३॥ एकाजनार्दनी मधाचीये मासी । तैसा सांपडसी
यमफांशीं क्रोध सोडी ॥४॥

२२६०. कारे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी कां आटी
करसी बोयां ॥१॥ हें तों पोसणें आणिलें उसणें । ज्याचें तया देणें
अनायासें २ ध्याचें त्याचें द्याचें ऐशी आहे नीत । तूरे दुश्चित वाउगा
मनी ॥३॥ न देतां तरी देणें आहे केव्हां । वाउगा तो हेवा धरती
पोटी ४ एकाजनार्दनी भरतां मापोडी । पडतसे उडी खाली मग ॥५॥

२२६१. अस्थिमांसाचा हा कोथळा । ऐसा देह अमंगळा १
प्राणी झणती माझें माझें । खर जैसें वाहे चोळें ॥२॥ न कंटाळे
कधीं मन । जेवीं भुले सर्प जाण ॥३॥ एकाजनार्दनी देवा ।
यात्रां विसर पाडावा ॥४॥

२२६२. मिळती सख्यामाया बहिणी । हातीं घेउनी तेलफणी १
जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥ नासलिया
शरीरातें । टाकित्ताती तया परतें ॥३॥ पहा देहीं देव असतां ।
नाहीं झणती सर्वथा ४ एकाजनार्दनी पंजरव । मग झणती भूतभूत ५

२२६३. देहींचें आयुष्य पूर्ण तें भरलें । मग नाही उरलें
मागील काहीं ॥१॥ देहीं देह आहे तोंवरी अहंता । निमालिया
तत्त्वतां चाव सर्व २ देहीं देहपणें मी मी माझें झणे । मिथ्या सर्व जाणे
देहाअंतीं ३ एकाजनार्दनी मिथ्या देह आहे । रामनाम वाहे सबराभरीत ४

२२६४. झणती नरदेह पावन । परी अत्यंत निथ जाण ॥१॥
योनिद्वारें ज्याचें जनन । सर्वेची मरण लागलेंसे ॥२॥ जंव जन्म-
लेंचि नाही । तंव तें मरण लागलें पाही ॥३॥ गर्भाच्याही टायीं

भेवो । मरण भावो न लुकेची ॥४॥ एकाजनादनीं नाहीं मरण ।
तेथें नाहीं जनन येणें जाणें ॥५॥

२२६५. स्वप्नामाजी बंधन । जागृतीं प्राहतां लटिकें स्वप्न
॥१॥ ऐशी जाणा देहस्थिती । जागृती स्वप्न ते भास चित्ती ॥२॥
जागृती धरितां भाष । स्वप्नो दिसे तो प्रकाश ॥३॥ जागृती स्वप्न
दोन्ही पाही । एकाजनादनाचे पायीं ॥४॥

२२६६. स्वप्नामाजी अतिरुद्धे देखिलीसे उखा । तयालागीं
घेउनी गेली चित्ररेखा ॥१॥ तथा सोडवण्या हरी । धांव घेतसे
झडकरी ॥२॥ पाहे स्वप्नाचेनी कातें । अतिरुद्धा केलेंसे निरुद्धें ॥३॥
स्वप्नाची देखे सारा । एकाजनादनीं पसारा ॥४॥

२२६७. आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं । अशाश्वत पाही कलेवर
॥१॥ समजोनी उमजोनि झांकिती डोळे । बळेंचि अंधळे होती मूर्ख २
मरणाचे हावे एकमेकां बोलती । गेला गेला ह्मणती असोनी जवळीं
॥३॥ एकाजनादनीं ऐसे ते अंध । भुलले मतिमंद भ्रांतियोगें ॥४॥

२२६८. उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची
स्थिति एक ॥१॥ ह्रीणार तें होय देहाचें पतन । तेथें कोणा कमीपण
येतें जातें ॥२॥ आणिलें जयाचें तें देणेंचि आहे । सोस वाउगा वाहे
काय फळ ३ एकाजनादनीं वाउगा परार । व्यर्थ हांवभर प्राणी जाहले ४

२२६९. धरिसी देहाची तूं आशा । तेणें फांसा पडशील ॥१॥
सोडविता नाहीं कोणही । पाहें विचाररुनि मनामाजी ॥२॥ येती
तैसे सवेंचि जाती । व्यर्थ कुंथती माझे माझे ॥३॥ एकाजनादनीं
पैलपार । तरसी निर्धार विट्ठलनामें ॥४॥

२२७०. बायांची आयुष्य जातसे खरें । उमाय तो बरे हरी
एक ॥१॥ अवघा वेळ अवघा काळ । नका पोकळ घालवूं ॥२॥
जे जे घडी जे जे घेळीं । करा कळोळीं हरिकथा ॥३॥ शरण
एकाजनादनीं । भजा अनुदिनीं संतांसी ॥४॥

२२७१. देहाची ममता न धरी साचार । करी कारे विचार
पैलथडी ॥१॥ भरिला भरिला सागर भरिला । उतरी करी वहिला
संतसगें ॥२॥ नामाची सांगडी बांधीत निर्धारें । तेणें पैलपार तरसी

देखा ३ सांगड नामाची धरी प्रेमभावे । संतां शरण जावें एकविधा
॥४॥ एकाजनार्दनीं शरण गेलिया । कळिकाळ पायां वंदी यम ॥५॥

२२७२. नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें । परी रामभजन
खरें केलें नाहीं ॥१॥ ऐसे जे अभागी पावती पतनीं । तथा सोडवणी
कोण करी ॥२॥ एकाजनार्दनीं मानी हा विचार । राम चराचर जप करीं ३

२२७३. प्रपंचीं गुंतती । बळें माझें माझें ह्मणती ॥१॥ ऐसे
अभागी ते खर । नेणे विचार सारासार ॥२॥ चिखलीं सतती ।
आणिकारें धांवा ह्मणती ॥३॥ बळें कृशान पदरीं । बांधिताती
दुराचारी ॥४॥ कुंथाकुंथी बळें । यम मारीतसे सळें ॥५॥
शरण जनार्दना । कोणहा नोहेचि वासना ॥६॥ जनार्दनाचा
एका । बोल बोलतसे देखा ॥७॥

२२७४. प्रपंचाचा भार वाहातसे खर । न कळे विचार साध-
नाचा ॥१॥ गुंतलासे मीन गळाचिये परी । आमीष देखोनी वरी
गिळीतसे २ टाळी लाऊनियां बैसला सेवक । तैसाचि तो देख नाम-
ह्वीन ३ आवडी आदरें न ये नाममुखीं । एकाजनार्दनीं सुखी केवीं होय ४

२२७५. न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायीं पडली
बेडी प्रपंचाची ॥१॥ पान लागलिया गूळ न ह्मणे गोड ।
तैसे ते मूढ विसरले नाम ॥२॥ शुद्ध वैराग्याचा मानिती कंटाळा ।
पाळिती अमंगळा प्रपंचासी ॥३॥ एकाजनार्दनीं नाहीं भाव खरा ।
तथा त्या पामरा सांगुनी काय ॥४॥

२२७६. भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच हे थोरी प्रपं-
चाची ॥१॥ भुलले भुलले प्रपंचीं गुंतले । बांयांची उगले बोल कां हे
॥२॥ श्रानाचिये परी मागें पुढें पाहे । माझा म्हणोनी बाह्यां कवटा-
ळिती ॥३॥ एकाजनार्दनीं अवकाळीं मेघ । तैसा प्रपंचीं दंभ लटिकाची ४

२२७७. प्रपंच आमीष गुंतलील गर्ळीं । शेवटीं तळमळी होईल
रया ॥१॥ स्त्रीपुत्र धन हें केवळ जाळें । गुंतलील बळें यांत रयां २
पुढील विचार धरी कांहीं सोय । संतसंग लाहें अरे मूढा ॥३॥
एकाजनार्दनीं संतसंगाबाबुनी । कोण निर्वाणीं तारील तुज ॥४॥

२२७८. बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले

देखसी रया ॥१॥ प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि
उकरी लाभ नाही ॥२॥ तुज सुख दुःख मागील आठव ।
आतां भार्की कोंब कांहीं रया ॥३॥ एकाजनार्दनीं अहा रांड-
केका । भोगिशीं अनेका योनी रया ॥४॥

२२७९. जाणते नेणते दोघेही गुंतती । वांयां कुंथाकुंथी क-
रिती रया ॥१॥ प्रपंच व्यसन न चुके पामरा । करती घेरझारा न
चुके रया ॥२॥ बोढाळ सांपडतां बांधिती दावणी । कोण कश्या-
वचनीं सोडी रया ॥३॥ एकाजनार्दनीं करितां प्रयाणा । नाहीं
ती कश्या यमासी रया ॥४॥

२२८०. ऐशीं प्रपंचाची गोडी । जन्ममरण घेती कोडी ॥१॥
नाहीं तया कांहीं धाक । जन्म मरणाचा देख ॥२॥ आलिया
देहासी । नाठविती हृदयस्थासी ॥३॥ जरा आलिया निकटीं ।
करी प्रपंचाची राहटी ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । नाय-
कतीं मूर्ख जन ॥५॥

२२८१. दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥
दीपा रूपाचेनि कोडे । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥ एक निमाले
देखती । दुजा उडी घाली अवाचितीं ॥३॥ ऐशीं भुलळीं बापुडीं ।
एकाजनार्दनीं धरुनि गोडी ॥४॥

२२८२. काळ आळारे जवळीं । वाचे जपे नामावळी ॥१॥ अंत-
काळीं जाण । तुज होईल बंधन ॥२॥ नको गुंतूं संसारा । चुकवीं
जन्ममरण फेरा ॥३॥ कोणी कोणाचे न सांगाती । अवघे
सुखाचेच होती ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । काथावाचामनें जाण ५

२२८३. संसार पसर करिशी तळमळ । कोरे घननीळ नाठ-
विशी ॥१॥ पुत्रदाराधन कवण हे कवणाचे । आहे तोंवरी माझे
माझे झणती ॥२॥ लटिका प्रपंच सर्व नाशिवंत । एक हे शाश्वत
हरिनाम ३ झणे जनार्दन एकनाथा घेई । प्रेमसुख पाहीं पावशील ४

२२८४. अवघे सुखाचे सांगाती । दुःख देखतां पळती ॥१॥
सुख देखोनि झणती माझे । दुःख देखतां पळती वोजे ॥२॥ या-
परि अवघे लटिके देख । एकाजनार्दनीं पाहे सुख ॥३॥

२२८५. नरदेहा येऊनि गमावी आयुष्य । धरीना विश्वास
रामनामी ॥१॥ अंतकाळीं तथा कोणी नये कामा । वाड-
गाचि श्रमा पडतो डोही ॥२॥ माझे माझे म्हणोनियां कवटाळितो
बाही । प्रपंच प्रवाही धांव घाली ॥३॥ एकाजनार्दनी करितां
कल्पना । गेलासे पतना यमलोकी ॥४॥

२२८६. कां रे नागविसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरी पडसी
रया ॥१॥ वाचे नाम गाय वाचे नाम गाय । नाम न गातां होय
दुःख रया ॥२॥ सुख दुःखें दोन्ही भातुकी असती । प्रपंचाचे अंतीं
भोगिरी रया ॥३॥ रामनाम वाचे सदा गात जाय । न धरीं तूं
हाय वाडगी रया ॥४॥ एकाजनार्दनी किती सांगूं मूढा । वार्यां तूं
दगडा भूमीभार ॥५॥

२२८७. कां रे हावभरी जाह्लासी पामरा । भार वाहसी
खरा प्रपंचाचा ॥१॥ नाम श्रीरामाचें निख धेई वाचे । तुटेल जन्माचें
दुःख जाण ॥२॥ यातना यमाची दुःखाची परवडी । नामें धरी
गोडी आवडीनें ॥३॥ एकाजनार्दनी नायकसी मूढा । अहारे
दगडा धर्मलंडा ॥४॥

२२८८. भक्ती नाहीं नामीं तो चाडाल पतीत । तोची जाणावा
कुश्रित नष्ट येथें ॥१॥ प्रपंच कर्दमीं बुडोनियां ठेले । संताविण
उगले फजीत होती ॥२॥ पुत्र मित्र कांता मातुनी भरवसा ।
याचा मोहफासा जन्मवरी ॥३॥ एकाजनार्दनी अंतीं आहे कोण ।
न कळे संताविण निश्चयेंसी ॥४॥

२२८९. नवल देखिलें संसाराचें बंड । त्याचें कोणी तोंड न
ठेंचिती ॥१॥ गुंतलेची बळें चिखलें माखलें । कर्मां जन्मफळें भो-
गिताती ॥२॥ नाथिला पसारा मानिती वो साचा । वेध हो तयाचा
वागविती ३ एकाजनार्दनी नाडलेसे मोहें । संदेह संदेहें गोंवियलें ४

२२९०. वाडगाची पसारा । कारे वाळविला गव्हारा ॥१॥
म्हणसी माझे माझे । अंतीं कोण आहे तुझे ॥२॥ भुललासी वार्यां ।
गमाविसी व्यर्थ काया ॥३॥ कोण हें कोणाचें । एकाजनार्दनी साचें ४

२२९१. वाडगाची व्रीण करिसी सर्वथा । लुकसी परमार्था मूढा
जाण ॥१॥ किती करिसी सोस, माझे माझे म्हणोनी । शेवटीं बंधनी

पडसी मूढा ॥२॥ अंतकाळीं कोणी नाही रे सांगाती । होईल फ-
जिती तुझी तुला ॥३॥ एकाजनादनीं वाउगाचि धंदा । त्याज्जनि
गोविंदा सेवी बापा ॥४॥

२२९२. उपजोनि प्राणी गुंतला संसारीं । आपुला आपण वैरी
होय रया ॥१॥ न कळे पामरा नरकाचें तें मूळ । विषय सुख अमं-
गळ भोगी रया ॥२॥ नाथिलिया प्रपंचा गुंतला बराडी । सैर वोडा-
वोडी होईल रया ॥३॥ न कळे तथासी जाहला बुद्धीहीन ।
माझे माझे कवळोन रडे रया ॥४॥ एकाजनादनीं अभागी पामर ।
भोगिती अधोर नरक रया ॥५॥

२२९३. दुःखाच्या खडकीं आवळती प्राणी । परि संसाराचा
मनीं वाट नये ॥१॥ कामाचीया लाटे कर्दमाचे पुरीं । बुडे तरी
हाव धरी अधिकची ॥२॥ वारिंतां नायके भ्रमलासे कीर । सांपडे
सत्वर पारधीया ॥३॥ एकाजनादनीं यमाचीया फांसां । पडेल तो
सहसा न कळे मूढा ॥४॥

२२९४. सर्प धावोनी धरिल्या तोंडीं । सर्वांगा घालितसे वेढी
॥१॥ सर्प बाघेची सांकडी । निवारी मंत्रवादी गारुडी ॥२॥
रिघतां सदगुरूसी शरण । जैरो निरसे जन्ममरण ॥३॥ संसार
सर्प मिथ्या देहीं । एकाजनादनीं सदा ध्याई ॥४॥

२२९५. अज्ञाशक्त वेद जाईल जाईल । वायांचि गमाविल
अभागी तो ॥१॥ नये सुखीं कदा श्रीरामचारित्र । वायांचि पै वक्त्र
जल्पे सदा ॥२॥ दिननिशीं करी संसाराचा धंदा । नाठवी गो-
विंदा मूढ काहीं ॥३॥ एकाजनादनीं अभागी तो खरा । तपाच्या
डोंगरा हाव धरी ॥४॥

२२९६. भजन करितां लाजतो पामर । संसारीं वित्त स्थिर
सदा न्राहे ॥१॥ तीर्थयात्रे जाय संसार चिंता वाहे । पुराण की-
र्तनीये निद्रा बळें ॥२॥ ऐसा तो पापिष्ठ कर्म तें सबळ । एकाज-
नादनीं बाणे दोषी अमंगळ ॥३॥

२२९७. मधाचिया बोटा गुंतले किगाडीं । तैशी परवडी संसा-
राची ॥१॥ वाउगाची सोस रचिलीया कंदा । झाड्जनि नेता वेध

मक्षिकेसी ॥२॥ एकाजनार्दनीं विचारी मानसीं । बायां भव-
पाशीं गुंतुं नको ॥३॥

२२९८. पाहते देखतो कार्नीं जें ऐकतो । परी सदाचि पहातो
संसार मनीं ॥१॥ मीनाचीये परी गुंतलासे जळीं । परी संसारा
कवळी अधम तो ॥२॥ दानधर्म कांहीं न वेंचे आडका । क्वया-
साठीं थडका घेत असे ॥३॥ एकाजनार्दनीं संसारवेगळा ।
कें मी गोपाळा होईन साचा ॥४॥

२२९९. भरला तो हावे ह्याणे माझें, माझें । वाहातसे ओझें
संसारचें ॥१॥ कुंथत कुंथत वेरझारा करी । खराचीये परी पृष्टीं
वाहे ॥२॥ न मिळेचि अन्न बहुत आपदा । परी त्या गोविंदा
स्मरेचिना ॥३॥ ऐसे जन्मोनियां दास संसाराचे । एकाजनार्दनीं
त्याचें तोड काळें ॥४॥

२३००. न कळे पामरा कांहीं हा विचार । भोगावे अधोरकिती
जन्म १ मरुनी जन्मावें मरुनि जन्मावें । पुनरपि मरावें वेरझारीं २
एकाजनार्दनीं न मानीं विश्वास । दड धरी पाश संसाराचा ॥३॥

२३०१. पाहतां पाहतां नेत्र गेले । परी भुललोसे मेळे संसा-
राच्या ॥१॥ जाउनी धरितों माझें म्हणोनियां । परी ते बायां जाती
सर्व ॥२॥ विषय भोगितों गर्दभाचे रीतीं । लाभ तो निश्चिती
लताप्रहर ॥३॥ एकाजनार्दनीं मंडूकाचे परी । घटवट खरी
संसारीं ते ॥४॥

२३०२. पिसाळलें श्वान पाणीयासी बहि । तैसा नरदेह
संसारसी ॥१॥ वाउगाची शीण पावती पतन । नेणे आपुलें
विदान भुलला बायां ॥२॥ मर्कटासी जेवीं मदिरा पाजिली ।
भूतबाधा झाली तयावरी ॥३॥ सैरावैरा नाचें कौण न तया हांसे ।
एकाजनार्दनीं तैसे मरुष्यदेहीं ॥४॥

२३०३. अवघें आयुष्य काळाधीन जाहलें । परी चित्त त
गुंतलें संसारांत ॥१॥ सापें दर्दुर गिळियेला मुखीं । तेणेंचि तो
शेखीं मक्षिका धरी ॥२॥ ऐसे हावभरी प्राणी पै नाडले । ह्याणती
माझे व्हिले कन्यापुत्र ॥३॥ एकाजनार्दनीं मृगजळाची आशा ।
पडे तेणें फांसा गळा बळें ॥४॥

२३०४. काय सुख आहे संसारीं । म्हणोनी भरलासी हाव
भरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं ॥१॥ जन्म जाहलीया-
पासून । सदा संसाराचें ध्यान । नाहीं कधीं आठवण । न ये सुखीं
रामनाम ॥२॥ ऐसा भार वाही खर । परि तया न कळे साचार ।
आहे पुढें यातना अधोर । हें काहीं नाठवी ॥३॥ ऐसें होतां भरलें
आयुष्य । मृत्यु पुन्हां येत जन्मास । ऐशा भोगी चौऱ्यांयशीं निःशेष ।
एकाजनादनीं ह्मणे त्यास लाज नाहीं ॥४॥

२३०५. अशाश्वतासाठीं । कां रे देवासवें तुटी ॥१॥ अंतकाळींचें
बंधन । कोण निवारी पतन ॥२॥ तूं म्हणसी हें माझें । खरा ऐसें
वाहसी वोक्षें ॥३॥ पावलीया अवसानीं । कोणी नाहीं वा निर्वाणीं
॥४॥ याचा न धरीं विश्वास । एकाजनादनाचा दास ॥५॥

२३०६. उघडा अनुभव असोनियां देहीं । वांयांचि प्रवाहीं
कां पडसी ॥१॥ संसार दुस्तर रूप हा निर्धार । पडतां अंधकार
सुटे जाण २ भ्रमतां भ्रमतां नयेचि बाहेरी । चौऱ्यांयशीं फेरी पुनः पुनः
३ एकाजनादनीं नको हा विचार । वांयां फजितखोर होशी बापा ४

२३०७. नेणतां नेणतां कां रे अंध होशी । माझें म्हणविशी
कां रे बळें ॥१॥ तूं कोण कोठील आहेसी कोणाचा । शिणतोसी साचा
मी माझें म्हणुनी ॥२॥ रहाट माळ जैसी जात येत वरी । तैशीच
हे परी जन्म देहीं ॥३॥ एकाजनादनीं करी कां विचार । वांयां
हावभर फिरू नको ॥४॥

२३०८. गुंतला सर्प मुल्ला नादा । तैशी प्राणियासी आपदा
संसाराची ॥१॥ सदा तळमळ मन नाहीं स्थिर । भोगिती अधोर
जन्मोजन्मीं ॥२॥ नळिका यंत्रामाजी सांपडे वानर । संसारीं तो
नर तैसा गुंते ॥३॥ एकाजनादनीं करितां नाना युक्ती । मार्गे
ही फजिती पुढें होती ॥४॥

२३०९. कासयासी मूढा करिती संसार । पुढें तो अधोर थोर
आहे ॥१॥ बळेंचि कारे नागवसी पहातां । विषय भोग भोगितां
दुःख बहु ॥२॥ पातकाची राशी हे तों कन्यापुत्र । तूं कां रे पवित्र
त्यासी म्हणसी ॥३॥ एकाजनादनीं नाशिवंतासाठीं । देवासवें
तुटी पाडितोसी ॥४॥

२३१०. बायांचि भुली पडली गढहारा । भ्रमशी भोंवरा संसार-
रुच्या ॥१॥ कां रे सावध न होशी मूढा । शिणशी दगडा फजित-
खोरा ॥२॥ गुंतुनी पडसी वाउग्या व्यसनी । संसार घसणी चौन्यां-
यशांच्या ॥३॥ एकाजनार्दनी किती हें सांगवें । जाणत जाणत
नागवे निलाजिरा ॥४॥

२३११. आम्मिष लाउनी मीनातें गोंविती । तैसी संसार-
स्थिति जाणें वापा ॥१॥ पान लागलिया गूळ न ह्मणे गोड । नामा-
मृती चाड न धरती ॥२॥ पहाती डोळां देखती प्रकार । परि विष-
यान्ना आदर न सांडिती ॥३॥ माझें माझें ह्मणोनी दृढ धरिताती ।
एकाजनार्दनी भोगिती चौन्यांयशी ॥४॥

२३१२. संसाराचें सुख कोण पै सांगती । होत आहे फजिती
लहानधोरां ॥१॥ सपें मंडूक धरिलासे मुखीं । तेंणें पै शेकीं मक्षिका
धरी ॥२॥ मरती वापुडीं हाव धरती गोडी । तरी तीं वेडीं
नागवती ॥३॥ एकाजनार्दनी न धरी सोय । बायांचि धावो
जाय हांव भरी ॥४॥

२३१३. काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर
गोड वाटे ॥१॥ बुडतां देखती आणिकासी डोळे । परि नुमजे
अंधळे बळें होती ॥२॥ सायासे शिणती माझें ह्मणोनियां । एका-
जनार्दनी बायां जाती हीन ॥३॥

२३१४. मक्षिकेनें जैसा रचियेला कंद । वाउगाची वेध तैशापरी
॥१॥ आणिकें झाडितां गुंतोनि पडती । तैशी ही फजिती संसाराची
॥२॥ एकाजनार्दनी कृपा न करी देव । तोंवरी अभाव सर्व जाणा ॥३॥

२३१५. स्वमवत संसार माना हा निर्धार । अशाश्रुत
जाणार छाया जैशी ॥१॥ मृगजळ नाथिलें दिसतसे जळ । पहा हो
प्रबळ पटळ मेघ जैसे ॥२॥ एकाजनार्दनी वाउगा आभास । देवा-
विण सौरस वाउगा भासे ॥३॥

२३१६. वाउगाचि सोस बहाताती बोझें । ह्मणती माझें
माझें हीन भावय ॥१॥ जाणती नेणती राहाटी देखती । मरती
रडती देखती त्या ॥२॥ एकाजनार्दनी भुलले ते बायां । परि
देवराया शरण न जाती ॥३॥

२३१७. धरती संसाराची हाव । माझे माझे ह्याणशी सर्व ।
हैं तंव कोणाचें वैभव । तुज न कळे पामरा ॥१॥ आयुध्यमान
जंव आहे । तंव सर्वां होशी साह्य । अंतकाळीं पाहें । कोणी कामा
न येती ॥२॥ तुज जे ह्याणती उत्तम । त्यांचा तुज मोठा भ्रम ।
अंतकाळीं पावशी श्रम । एकलाचि पामरा ॥३॥ ह्याणोनि सर्व
भावे हरी । स्मरण करी निरंतरी । एकाजनार्दनीं निर्धारी ।
नाम स्मरे वेळोवेळां ॥४॥

२३१८. छाया पै वृक्षाची बैसतां सुख । तैसा संसार देख
प्राणीमात्वा ॥१॥ गुंडती बळें गुंडती बळें । माझे माझे सळें
काळ तोंडें ॥२॥ असतां बरवी करिती आणिक सेवा । आवडली
या देवा धावें ह्याणती ॥३॥ ऐसा काळतोंडा जनीं जाला वेडा ।
एकाजनार्दनीं रेडा पशुजन्मी ॥४॥

२३१९. सुखाचेनि पतंग दीपावरी पडे । परि शेवटीं जोडे
देह अंत ॥१॥ तैसे प्राणीमात्र संसारीं भुलले । कष्ट ते उगले करि-
ताती २ भिलाव्याचे परि प्रपंचगोमटा । परी काढी चपेटा अंतरींचा
॥३॥ एकाजनार्दनीं भुलले पामर । वायां नरकघोर भोगिताती ॥४॥

२३२०. मिथ्या ह्या संसार । अवघा मायेचा बाजार ॥१॥ ब्रिया
पुत्रधन । हें तों सर्व मायिक जाण ॥२॥ यांत गुंतूं नको नरा । न
करी आयुध्य मातेरा ॥३॥ वाचे वदे हरिहर । करी ध्यान निरंतर
॥४॥ एकाजनार्दनीं नरा । निख भजे हरिहरा ॥५॥

२३२१. कोणाचें घरदार भृगजळ संसार । तुझा तूं विचार करी
बापा ॥१॥ सोयरा तूं देव करी पा संसारीं । वायां हाव भरी होऊं नको
॥२॥ द्वैत अद्वैत टाकुनी परतें । होई पां सरता देवापायीं ॥३॥ एका-
जनार्दनीं देवाविण तुज । राखील पां सहज कोण दुजा ॥४॥

२३२२. कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद
दुःख वद्दू ॥१॥ शाहाणे बुडती शाहाणे बुडती । शाहाणे बुडती
भवडोही ॥२॥ तत्त्वज्ञानाच्या सांगताती गोष्टी । परि संसार हिं-
पुटी होती मूढ ॥३॥ एकाजनार्दनीं संसाराचा छंद । टाकुनी गो-
विंद भजे कोरे ॥४॥

२३२३. संसार सागरीं बुडालिया प्राणी । करी सोडवणी कोण

त्याची ॥१॥ अविद्यादि पंचकेश हे तरंग । बुडालें सर्वांग प्राणि-
यानें ॥२॥ भ्रमाच्या आवर्तामाजी सांपडला । सोडवी तयाला
कोण आता ॥३॥ स्त्रियापुत्र आस बंधु हे सोयरे । ओढिताती
सारे मत्स्याऐसी ॥४॥ प्रचंड या कामें पसरिलें जाळें । त्यामाजी
शुंतले प्राणी जात ॥५॥ एकाजनादनी उच्चारील नाम । सुखाचा
आराम प्राप्त होय ॥६॥

२३२४. फट गाढवाच्या लेका । संसार केला फुका ॥ ध्रु ० ॥
खटपट करितां खटपट करितां गेला सारा वेळ । रामनाम घेतां
तुझी बैरो दांतखीळ ॥१॥ कैचा आपा कैचा बापा कैचा मामा
काका । कैची आई कैची ताई कैची बहीण आका ॥२॥ कैचें घर
कैचें दार भुल्लासी फुका । कैची रामू कैची आईल त्यानीं नेला
पैका ॥३॥ बारा सोळा मुलें झालीं त्याला झाले नातु । प्रव्य होतें तें
रासनी गेलें कंबरेवर हातु ॥४॥ एकाजनादनी हाणे हा संसार
खोटा । हरिस्मरण करा कधीं नये तोटा ॥५॥

२३२५. किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळें
अंतु भाग्यहीना ॥१॥ जन्मोनी संसार मानितो बरवा । परि या
राधवा शरण न जाय ॥२॥ पावळिया मरण सहज नरक कुंडी ।
कोण तया सोडी अधमासी ॥३॥ स्वप्नामाजी नेणें परमार्थ मानसी ।
सदा चौऱ्यांयशीं फेरे भोगी ॥४॥ एकाजनादनी नोहेचि छुटिका ।
भाग्यहीन देखा मरे जन्में ॥५॥

२३२६. शृंगजळाच्या घुरीं शुंतशी पामरा । कोण तुज नि-
धारी सोडवील ॥१॥ पडशी पतनी चौऱ्यांयशीं आवर्ती । तेव्हां
तुझी गती कैशी होय ॥२॥ जीवीं जीवपण शिबीं शिवपण । वेगळें
तें जाण दोन्ही होती ॥३॥ यातना अनंत तुज भोगवित्ती ।
तेथें काकुळती कोणा ऐशी ॥४॥ यमाचे ते दूत मारिती पामरा ।
कारे संसारा न चुकशी ॥५॥ एकाजनादनी सांगतो विचार । राम-
नामें परिकर जप करीं ॥६॥

२३२७. संसारीं तरले बोलती तें कुंडें । जाती ते बापुडे अधो-
गती ॥१॥ नेणती आचार विचार स्वधर्म । करताती कर्म मना

तैसें ॥२॥ न तरती भवसागरी बुडती हव्यासें । लागतसे पिसें
धन आशा ॥३॥ एकाजनादर्दनी आशा हे सांडोनी । गोविंद
चरणी मिठी घाला ॥४॥

२३२८. आपुलें पारखें सांगतां नायकती । करितसे खंती
संसाराची ॥१॥ काय संसाराचें सुख तें तयासी- । कोण फांसा फांकी
चुकवील ॥२॥ कधीं रामनाम नाठवी पामर । भोगितो अधोर
जन्म कोटी ॥३॥ एकाजनादर्दनी एकपणें शरण । जनीं जना-
दर्दन आह्वा आहे ॥४॥

२३२९. वेह नाशिवंत अर्त्रीची साडली । तैशी परी बोली
संसाराची ॥१॥ जळगारीं जैसें उदक नाथिलें । कीं मृगजळ पस-
रलें चहुंकडे ॥२॥ पुरुषाची छाया वाजगाचि भास । चोराचा पै
लेश काय तेंथें ॥३॥ रज्जु देखतांचि भासतसे सर्प । एकाजना-
दर्दनी दर्प संसाराचा ॥४॥

२३३०. वांयांचि कासया करितां आटाआटी । झणें पाडा तुटी
संसारासी ॥१॥ संसार कर्दमीं गुंतलेती बापा । किती वेळां
खेपा कराव्या त्या ॥२॥ मरावें जन्मावें मरावें जन्मावें । खंडन
केव्हां व्हावें न धरा शुद्धि ॥३॥ एकाजनादर्दनी किती तें सांगावें ।
नायकती हावे भरले जीव ॥४॥

२३३१. जे आसक्त संसारीं । ते अधोरीं पडती ॥१॥ तयां
नाहीं सोडविता । सद्गुनाथावांचुनी ॥२॥ त्याचे चरण धरा चिस्तीं ।
मग भीति कासया ॥३॥ एकाजनादर्दनी शरण । जन्ममरण चुकलें ४

२३३२. संसार म्हणसी माझा । कां रे गुंतसी वोजा ॥१॥ राहें
अलिप्त संसारीं । अंतरीं धरुनियां हरी ॥२॥ तेंपे चुकती बंधनें ।
पावन करिती संतजन ॥३॥ त्रैलोक्यीं ज्याचा शिक्षा । एकाजना-
दर्दनी नाम घोका ॥४॥

२३३३. मार्गें बहुतांसी सांगितलें संतीं । वांयां हे फजिती
संसार तो ॥१॥ अंधाचे सांगाती मिळालेसे अंध । सुख आणि
बोध काय तेंथें ॥२॥ विष खाऊनियां प्रचीत पाहे कोणी । तैसा
अधमपणीं गुंतू नको ॥३॥ एकाजनादर्दनीं जाळें नको वांयां ।
संसार माया लटिकी ते ॥४॥

२३३४. नोहे सायास रामनामी । संसारासी गुते प्राणी ॥१॥
आठवीं वाचे रामनाम । संसार जुरेची श्रम ॥२॥ नको करूं वायां श्रम ॥
वाचे म्हणे रामनाम ३ आवडीनें नाम घोका । म्हणे जनार्दनाचा एका ४

२३३५. अष्टची प्रहर करिसी संसाराचा धंदा । कां रे त्यां
गोविंदा स्मरसी ना ॥१॥ अंतकाळीं कोण रोडवील तूतें । कां रे
स्वहितातें विरारलासी ॥२॥ यमाची यातना न चुके बंधन । सो-
डवील कोण तुजलागीं ॥३॥ एकाजनार्दनीं गुंतलासी वायां ।
भजे यादवराया विसरूं नको ॥४॥

२३३६. वायांची सोस संसार कामाचा । रामनामी वाचा
रंगो कां रे ॥१॥ यापरती जीवा रोडवण नाही । वेदशास्त्रीं
पाहीं भाष्य वसे ॥२॥ पुराणें डांगोरा पिडिती नामाचा । तें तूं
कां रे वाचा न वदरी ॥३॥ सायास साधनें न लगे आणीक । एका-
जनार्दनीं ऐक्य मन करी ॥४॥

२३३७. सांडीं पां सांडीं संसाराचा छंद । आठवीं गोविंद वेळो-
वेळां ॥१॥ न लगे सायास न लगे सायारा । आठवीं श्रीहरीस मनो-
भावे ॥२॥ षड्वैरीयांचें तोडी पां बिरडें । करीं तूं कोरडें आशापाश
॥३॥ एकाजनार्दनीं शरण स्वभावे । भोगी तूं गौरवे वैकुण्ठीचे ॥४॥

२३३८. अहारे मूढा अहारे मूढा । जन्मोनी दगडा काय केले
॥१॥ सांठी घटीं करसी संसाराचा छंद । वाचे तो गोविंद नुच्चा-
रिसी २ एकाजनार्दनीं श्रीरामावांचून । चुकवील बंधन कोण मूढ ३

२३३९. बुडालिया जळीं धांवतसे कोण । तैसे प्राणी जन बुड-
ताती ॥१॥ संसार हा डोहो तुस्तर पारखा । सांगड ती देखा राम-
नाम २ एकाजनार्दनीं संतांचा आधार । उतरूं पैलपार भवडोही ३

२३४०. संसारीं आलिया प्राणी । तया यमाची जाचणी । अंतीं
तयासी निर्वाणी । कोणी नाही ॥१॥ करी नामाचें स्मरण । तेणें
तुटेल बंधन । कायावाचा मनें जाण । संतां शरण जाई ॥२॥ ना-
राती पापें होय होळी । विठ्ठलनामें वाजवी टाळी । कळिकाळ पायां-
तळीं । धूपवारांगतें ॥३॥ भाव धरी बळकट । आशापाश तोडी
नष्ट । रामनाम जपे स्पष्ट । यातना ते चुकती ॥४॥ सोस करीं

नामाचा । आणीक शीण उगाचि साचा । एकाजनादनीं ह्याणे वाचा ।
रामनाम गाये ॥५॥

२३४१. करूं करूं ह्याणतां गेले वांचांविण । संसार ती शीण
केला वेगीं ॥१॥ अधमा न कळे अधमा न कळे । झांकोनियां
ढोळे घाणा नेती ॥२॥ यमवृत्त नेती तयासी तांतडीं । मारिती वरी
कोडी यमदंडें ॥३॥ एकाजनादनीं चुकवीं या यातना । संतांच्या
चरणा शरण रिघे ॥४॥

२३४२. मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोकें । नामें
पावन होसी सहजें । तेंचि सेवी आवडीं १ नको गुंतूं या लिगाडा ।
सोडीं सोडीं या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावहता ॥२॥
देईं टाकुनी लवलाही । रामनाम मुखें गाईं । एकाजनादनापार्यां ।
तरीं सुखा काय उणें ॥३॥

२३४३. अल्प आयुष्य अल्प सर्व । अल्प वैभव समजेना ॥१॥
ह्याणे सदा माझें माझें । परी न लाजे काळासी ॥२॥ त्यासी ऐसें न
कळे कदा । संसारधंदा मिथ्या हा ॥३॥ शरण एकाजनादनीं । नाठवी
मनीं श्रीहरीसी ॥४॥

२३४४. देह भोगितसे मुख्य गोडी । ह्रीं भोगतो आवडा ॥१॥
ह्रीं हातीं धरितां देख । वाढे प्रपंचाचें दुःख ॥२॥ जें जें आणीं
तें तें थोडें । धनधान्य आवडे कुडें ॥३॥ ऐसा भुलला
संसार । लक्ष चौन्यांशहीं वेरझारा ॥४॥ सोडविता नाहीं कोणही ।
एकाजनादनावांचुनी ॥५॥

२३४५. पावला जनन मातेचे बदरीं । संतोषली माता त-
यासी देखोनी ॥१॥ जो जो जो जो ह्याणोनी हालविती वाळा । ना-
नापरी गाणें गाती करिती सोहळा ॥२॥ दिवसेंदिवस वाढला रारळ
फोक । परि कर्म करी आचाट तया न साहावे दुःख ॥३॥ शिकवितां
नायके पडे भलते वेसनीं । एकाजनादनीं पुन्हां पडतसे पतनीं ॥४॥

२३४६. अभागी ते पामर । भोगिती नरक अघोर ॥१॥ जा-
हला वाईलेचा अंकित । वर्ते जाणोनी मनोगत ॥२॥ नावडे माता-
प्रितियाची गोष्टी । ह्याणे हे बोलती चावटी ॥३॥ एकाजनादनीं
दुर्जन । पावती नरकीं ते पतन ॥४॥

२३४७. पिता सांगतां गोष्टी । तयासी करितो चावटी ॥१॥
नायके शिकविलें । हाणे हाताच्यासी वेड लागलें ॥२॥ बाईल
बोलातां चि जाण । पुढें करुन धावे कान ॥३॥ ऐसें नसावें संतान ।
वांयां भूमीभार जाण ॥४॥ एकाजनार्दनीं अमंगळ । त्याचा
होईल विटाळ ॥५॥

२३४८. व्हावें निसंतान । हेंचि एक बरें जाण ॥१॥ येरश्वान
ते सुकर । जन्मां येवोनियां खर ॥२॥ मातापित्याचा कंटाळा ।
न पहावें त्या चांडाळा ॥३॥ देखतां चि सचैल ज्ञान । करावें तें पाहुनि
जाण ॥४॥ पुत्र नोहे दुराचारी । एकाजनार्दनीं हाणे वैरी ॥५॥

२३४९. नवमास चरी घाहिलें उदरीं । तिसी दासोदारीं हिंड-
वितो ॥१॥ लालन पालन करीत आवडीं । जोडली ती जोडी
नेदी तिसी ॥२॥ सर्वभावे दास बाइलेचा जाहला । एकाजनार्दनीं
अबोला धरी माते ॥३॥

२३५०. मायबापां न घाली अन्न । बाइलेच्या गोता संतपर्ण १
मायबापां नसे लंगोटी । बाइलेच्या गोता नेसवी धट्टी ॥२॥ माय-
बापां न मिले गुंजभर रोनें । बाइलेच्या गोता घडी अळंकार
लेणें ॥३॥ मायबापें श्रमोनियां मेलीं । एकाजनार्दनीं बाईल
प्रिय जाहली ॥४॥

२३५१. मातेचिया गळां न मिले गळसरी । बाईलेसी सरी
सोनियाची ॥१॥ मातेचिये हातां न मिले कांकण । बाईले करीं
तोडे घडी जाण ॥२॥ मातेसी न मिले अंगीं चोळी । बाईलेसी
नेसवी चंद्रकळा काळी ॥३॥ बाइले आधीन ठेविलें जिणें । एका-
जनार्दनीं नरकीं पेणें ॥४॥

२३५२. मातेसी न मिले खावयासी अन्न । बाईलेसी घाली
निख मिष्टान्न ॥१॥ हाणे बाईल माझी संसारी बहु । मातेनें मज्ज
बुडाविलें बहु ॥२॥ मातेनें माझा संसार बुडविला । माझ्यां बाई-
लेनें वाडविला ॥३॥ माता माझी अभागी करंटी । बाईल प्रत्यक्ष
सभागी मोठी ॥४॥ एकाजनार्दनीं बाइलेआधीन जाहला । मा-
तेसी अबोला धरिला तेणें ॥५॥

२३५३. बाईलेचा जाहला दास । न करी आस मातेची ॥१॥
नव महिने वीस्रें वागवून । तिचा उतरी तो शीण ॥२॥ बाईलेच्या
बोला । धरी मातेसी अबोला ॥३॥ एकाजनार्दनी पुत्र । जन्मला
तो अपवित्र ॥४॥

२३५४. बाईलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥१॥ बा-
इलेसी नैसवी घडी । माते न मिले लंगोटी ॥२॥ बाइले षड्रस
भोजन । माते न मिले कोरान्न ॥३॥ बाईल नैसवी आपुले घरी ।
माते हिडवी दारोदारी ॥४॥ एकाजनार्दनी शरण । ऐसे
पुत्राचे अवगुण ॥५॥

२३५५. बाईल सांगतांचि गोटी । द्याणे मातेसी करंटी ॥१॥
जन्मापासुनी आमुचे मागे । अवदसा लागली सांगे ॥२॥ इवें उ-
त्तम नाहीत गुण । ऐसा बोले अभागी जाण ॥३॥ नरदेहीं ते
गाढव । एकाजनार्दनी नाहीं भाव ॥४॥

२३५६. बाईलेचा जाहला दास । करी आस मातेची ॥१॥
माकड जैसें गारुड्याचें । तैसा बाईलेपुढें नाचे ॥२॥ पिता सांगतां
हित गोष्टी । दुःख वाटे तया पोटी ॥३॥ ऐसें बाइलेनें गोंविले ।
एकाजनार्दनी वांयां गेले ॥४॥

२३५७. देव गुरु माता पिता । ऐसा भाव ज्या चित्ता ॥१॥
नाहीं दुजा आठव कांहीं । चित्त जडलें चौघांपार्यां ॥२॥ एकाज-
नार्दनीं साचें । ऐसें मनीं नित्य ज्याचे ॥३॥

२३५८. माता पिता देव गुरु । ऐसा ज्याचा एक विचार ॥१॥
धन्य धन्य त्याचें शरीर । नर नोहे तो ईश्वर ॥२॥ चारी देवते
समान मानी । शरण एकाजनार्दनी ॥३॥

२३५९. मातापितियांसी जो करी भजन । धन्य त्याचें पुण्य
इह जनीं ॥१॥ मातापितियाचें करी जो पूजन । धन्य त्याचें
पुण्य इहलोकीं ॥२॥ मातापितियांची करीत जो सेवा । एकाज-
नार्दनी देवा वरिष्ठ तो ॥३॥

२३६०. बाइलेआधीन होय ज्याचें जिणें । तया अधमा नरकीं
पेणें ॥१॥ बाईल मनोगतें ऐसा चालें । नावडती कोणाचे तया बोलें

॥२॥ बाईल देवाचाही देव । ऐसा ज्याचा दृढ भाव ॥३॥ एकाज-
नार्दनीं हाणे मूढाला । बाईलेनें भुलविला ॥४॥

२३६१. रात्रंदिवस भार चाहे खर । बाईलेचें उवर भरितरो
॥१॥ नेणे दानधर्म व्रत आचरण । आतिथी पूजन स्वर्गीं नाहीं
॥२॥ नेणे श्राद्ध पक्ष आपुला आचार । सदा दुराचार
कमें करीं ॥३॥ पत्नी मृद्दीं सदा वसतसे मन । न वेंची कांहीं धन
कवडी एक ॥४॥ एकाजनार्दनीं ऐसा हीनभागी । जोडीतरो अ-
भागी नकरवारा ॥५॥

२३६२. निर्धन पुरुषाची देखा । स्त्री बोले आतिशय ऐका ॥१॥
दिवसां पोराची तडातोडी । रात्रीं तुमची वोढावोढी ॥२॥ नाहीं
घरीं खावया अन्न । संततीनें भरलें रादन ॥३॥ एकाजनार्दनीं देवा।
ऐसा स्त्रीचा हेखावा ॥४॥

२३६३. प्रपंच्याचा कठिण लाग । नाशासी मूळ स्त्रीसंग ॥१॥
भोगाचें जें अं सुख । ते तें प्रत्यक्ष घेती विख ॥२॥ दीपाचीया
अंग रांगा । कोण सुख आहे पतंगा ॥३॥ पुढील निमाले देखती ।
पाहुनी पुढें उडी घालित्ती ॥४॥ ऐसे भुलले तया संगीं एजा-
जनार्दनीं जगीं ॥५॥

२३६४. सदा सर्वकाळ बाईलेचा दास । होउनी कामास श्वान
जैसा ॥१॥ नेणे भीड कधीं मर्यादा स्वजनीं । बाईलेचे कानीं गुज-
सामे २ बैरातां राउळीं बाईले एकांत । देवापाशीं चित्त न बैसेचि ३
एकाजनार्दनीं ऐसा तो पतित । अधोर भोगीत कल्पकोडी ॥४॥

२३६५. परदारा परधन । येथें धांवतसे मन ॥१॥ मन जाय
दूरदेशीं । घोडुनी आणा चरणापाशीं ॥२॥ दुर्बुद्धि मनाचें ठाणें ।
मोडोनी टाका पुरतेपणें ॥३॥ एकाजनार्दनीं मन । आपुले पदीं
राखा जाण ॥४॥

२३६६. स्त्री पुत्र दारा धन । देखोनियां नाचे श्वान ॥१॥जातें
बलें कीर्तनीं । वका ऐसा बैसे ध्यानीं ॥२॥लक्ष ठेउनी बाहेरी । वरवर
डोले दुराचारी ॥३॥ एकाजनार्दनीं हाणे । श्वानापरि त्याचें जिणें ४
२३६७. स्त्रियांचे संगतीं । नोहे परमार्थ निश्चितीं ॥१॥ स्वर्गीं

होतां-दरुशन । तेथेंच गुंततसे मन ॥२॥ पहा स्त्रियांच्या अंग-
संगें । भुलविला ऋषिशृंग ॥३॥ विश्वामित्र तपिया खाणी । कुत्रा
करुनी हिंडे वनीं ॥४॥ ऐसे भुलले थोर थोर । तेथें जीव किती पामर
॥५॥ एकाजनादनीं भुलले । वायां स्त्रीसंगीं गुंतले ॥६॥

२३६८. व्याही जांवयाच्या कोडी । पोषितरो अति आवडी ॥१॥
देहसुखाचीया चाडा । अवघे मेळविले बोढा ॥२॥ देहीं वाढवी
अतिप्रीति । पुत्र दारा माझे म्हणती ॥३॥ जैसा जोधळा कणा चढे ।
कणभारें क्षितीं पडे ॥४॥ वृक्षा फळें येती अपारें । फळ भारें वृक्ष लवे
॥५॥ ऐसा भुलला स्वजनासी । एकाजनादनीं सायांसी ॥६॥

२३६९. कन्या पुत्रादिक धन । हें तों जाण भ्रमवत् ॥१॥
मागील अनुभव घेऊनी कसवटी । पडलीरो तुटी रामनामीं ॥२॥
नाथिले याचा काय तो धिवसा । कवण तो आकाशा कुपण घाली
॥३॥ अश्रींची छाया गृगचळ पाणी । काय तें रांक्षणीं भरतां
येतें ॥४॥ एकाजनादनीं सारीमारीचें वचन । काय तें प्रमाण
आप्तुष्याविण ॥५॥

२३७०. गुंतलासी मायापार्शी । कोण सोडवील तुजसी । धाये
मोकलोनि रडसी । नये करुणा कवणातें ॥३॥ वाचे सदा नाम गाय ।
तेणें चुकती अपाय । सहजचि सोय । नाम मुखीं वदतां ॥२॥
बंधनाची तुटेल बेडी । होईल कैवल्याची सहज जोडी । एकाजना-
दनीं आवडी । रामनामीं धरितां ॥३॥

२३७१. लेंकुरातें बाप खेळवी साचें । बाईल देखतां ती पुढें
नाचें ॥१॥ माझा बाप माझी आई । बाईल देखतां नाचतो पायीं ।
॥२॥ धडसेनीं तोंडें बोवडें बोले । आवडीनें हाणे पाहे बाइले ।
॥३॥ सासु सासरा पहाती साळें । नाचतो जावई घेऊनी
सुलां ॥४॥ थापरी समंता नाचवी जन । देवद्वारीं आलीया धरी
अभिमान ॥५॥ एकाजनादनीं सांडोनि अभिमान । संतापुडें
नाचें धरुनियां कान ॥६॥

२३७२. आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडी ॥१॥ धन
चित्तमान । हें तों श्वान विष्टे समान ॥२॥ पुत्र परनी संसार । वायां
व्यर्थचि भार ॥३॥ हें परतें सांडी मनें । एकाजनादनीं जिणें ॥४॥

२३७३. धन कामासाठीं देख । न मनी दोष महादोषी ॥१॥
 कवडीये लोभे केला असे मूर्ख । नाठवेची नरक पतितासी ॥२॥
 कवडा येकु लाभु होता । तें श्राद्ध करी मातापिता ॥३॥ मी उत्तम
 प्रैलहीन । ही धनलोभ्या नाठवे आठवण ॥४॥ एकाजनार्दनीं शरण ।
 काय तया ब्रह्मज्ञान ॥५॥

२३७४. घालुनियां काखे धन । सदा मागे जो कोरात्र ॥१॥
 धन्य वायां जिणे पाही । श्वान सूकर समतेही ॥२॥ असोनियां
 दरिद्रता । सदा धर्मावरी चिता ॥३॥ द्रव्य पदरीं बहु आहे । अ-
 तिथी रिक्त हस्तें जाये ॥४॥ एकाजनार्दनीं ऐसे पामर । नरक
 भोगिती अघोर ॥५॥

२४७५. घरीं धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरात्र ॥१॥
 द्रव्य असोनि नाहीं ह्मणे । केविलवाणे ह्मणे मी दिन ॥२॥ अ-
 सोनि द्रव्याचीया राशी । भिक्षा मागे अहर्निशीं ॥३॥ ऐसा
 संचय करून । सर्वेची पावला मरण ॥४॥ वायां गेला नरदेही ।
 एकाजनार्दनीं पाही ॥५॥

२४७६. कवडी कवडी घाली खांचे । नित्य नूतन भिक्षा-
 वाचे ॥१॥ अतीतासी दान । तें तों स्वप्नीं नाहीं जाण ॥२॥ पर्व-
 काळ विधी । न कळे अभाग्यासी कधीं ॥३॥ ठेउनी चित्त धना-
 वरी । सर्वेचि फिरे घरोघरीं ॥४॥ जन्मा येवोनि अघोर । एकाज-
 नार्दनीं भोगिती पामर ॥५॥

२४७७. गांठीं बांधोनियां धना । क्षणक्षणा पाहे त्यातें ॥१॥
 न जाय तीर्थयात्रेप्रति । धनाशा चित्तीं धरुनी ॥२॥ बैसलासे सर्प
 दरीं । तैशापरी धुसधुसी ॥३॥ नको धनाशा मजशी जाण ।
 शरण एकाजनार्दन ॥४॥

२४७८. धनलोभ्याचे जाय धन । शोधितसे रात्रंदिन ॥१॥
 त्याची निंदा करतील लोक । रांडा पोरे धुंकती देख ॥२॥ भिके-
 लागीं जेथें गेला । म्हणती काळतोंडा आला ॥३॥ होता धनलोभें
 भुलला । संवित तें बरा नागविला ॥४॥ ऐसें धनावें कारण ।
 शरण एकाजनार्दन ॥५॥

२३७९. हीच दोनी पै साधनें । साधकें निरंतर साधणें ॥१॥
परब्रह्म परनारी । यांचा विटाळ मनें धरीं ॥२॥ नको आणिक उ-
पाय । रोवीं सद्गुरूचे पाय ३ हाणे एकाजनार्दन । न लगे आन तें साधन ४

२३८०. पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसे या दुस्तर नर-
देहीं ॥१॥ म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र
तये ठाई ॥२॥ संपत्ती देखोनि गिवसिती तयारी । माझें माझें
म्हणती रांडापोरें ॥३॥ चाले बरवा धंदा बहिणी म्हणती दादा ।
आलिया दरिद्र बाधा पळुनी जाती ॥४॥ जनार्दनाचा एका करितसे
विनंति । संतसंग चित्तीं जीवीं धरा ॥५॥

२३८१. संपत्ती देखोनि म्हणती माझें माझें । वागवितो घोडें
खरा ऐसा ॥१॥ क्षणीक आयुष्य क्षणीक संपत्ती । न कळे तयाप्रती
अंध जैसा ॥२॥ जाणार जाणार सर्व हें जाणार । हरिनाम सार
जपें सदा ॥३॥ जनार्दनाचा एका सांगतसे मातु । धरीरें सांगातु
वैष्णवांचा ॥४॥

२३८२. मातला बोकड भलत्यावरी धावे । तैसा भरला विषय
हावे ॥१॥ नाठवेचि आपपर । सदा हिंडे परदार ॥२॥ शिकविलें
मानी बोखटें । उताणा नेटें चालतसे ॥३॥ कर्म धर्म नावडेचि कांहीं ।
विषय प्रवाहीं बुडतसे ॥४॥ एकाजनार्दनी ते पामर । भोगिती
अधोर कुंभपाक ॥५॥

२३८३. करितां विषयाचें ध्यान । जीव होय मनाधीन ॥१॥
ऐसे भुलले विषयासी । अंचवले परमार्थासी ॥२॥ संसार सागरीं
वाहिला । गोड परमार्थ राहिला ॥३॥ गेलें भुलोनियां मन । विस-
रला आठवण ॥४॥ जन्मा येवोनीयां देख । एकाजनार्दनीं ते मूर्ख ५

२३८४. सलग्नीनें सर्प हातीं तो धरिला । परि ङंश तो घडिला
करील बापा ॥१॥ तैसें विषयांसी सलग्नी पै देता । नेती अधः-
पाता प्राणीमात्र ॥२॥ विष उत्तम चांगलें घातलेसे मुखीं । परि
प्राण शोखी क्षणमात्रे ॥३॥ जाणोनी जाणोनी नको भुलूं वांयां ।
एकाजनार्दनीं पायां भजे आधीं ॥४॥

२३८५. बंधनाचा फांसा बैसलासे गळीं । मीनापरि गिळी

सर्वकाल ॥१॥ आर्माष विषया भुलला पामर । भोगिती अधोर
चौऱ्यांयर्शा ॥२॥ गुंनतांचि गर्ळी जाईल कीं प्राण । हें तों अधम
जना न कळे कांहीं ॥३॥ एकाजनार्दनीं न कळेचि मूढा । सांगावें
चरगा किति किति ॥४॥

२३८६. इंद्रियें नाना छळिती पामरें । समाधान शरीरें नोहें
कर्धी ॥१॥ ज्याचा जो व्यापार करती सैरावैरा । परी त्या सर्वे-
श्वरा न भजती ॥२॥ विषयाचें कामें करिती विवंचना । परी नारा-
यणा न स्मरती ॥३॥ एकाजनार्दनीं कृपा नव्हता पूर्ण । इंद्रियां
समाधान केवीं होय ॥४॥

२३८७. काम क्रोध मद मत्सर शरीरी । रात्रंदिवस नि-
र्धारी छळिताती ॥१॥ आशा तृष्णा भ्रांति भुली हे वासना । सदो-
दित मना छळिताती ॥२॥ एकाजनार्दनीं यांचा टाकी संग । मग
पांडुरंग हातीं लागे ॥३॥

२३८८. डोळा फोडोनियां काजळ लयाला । नाक कापून शि-
मगा खेळला ॥१॥ वेंचितां धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे
भेटी ॥२॥ मिथ्या बागुलाचा भेवो । बाळें सख मानिती पहाहो ३
ऐसें मिथ्या नको मनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

२३८९. अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेह गमाविला
॥१॥ लाहोनी उत्तम शरीर । वेंचिलें तें विषयपर ॥२॥ ऐशी मू-
खांची गोष्टी । एकनाथ देखोनि होतसे कष्टी ॥३॥

२३९०. शान्ताचीये परी धांचे । विषयासक्त जीवें भावें ॥१॥
नेणे मान अपमान । सदा विषयावरी ध्यान ॥२॥ नाहीं देवाची
स्मृती । सदा लोळे विषयावती ॥३॥ नाठवोचि कांहीं धंदा ।
भुलला तो विषय मदा ॥४॥ एकाजनार्दनीं देवा । नाठवी अभागी
न करी सेवा ॥५॥

२३९१. शान्ताचा तो धर्म करावी वसवस । भलें बुरें त्यास न
कळे कांहीं ॥१॥ वेद्यांचा धर्म द्रव्य तें हरावें । भलें बुरें भोगावें न
कळे कांहीं ॥२॥ निंदकाचा धर्म निंदा ती करावी । भलें बुरें त्या-
गावीं न कळे कांहीं ॥३॥ सज्जनांचा धर्म सर्वाभूती दया । भेदा-

मूळ छेदितां वृक्ष खुडे । तैं समूळ विषय उडे ॥२॥ ऐसा अनुराग धरीं मनीं । देईं विषयासी पाणी ॥३॥ एकाजनार्दनीं गोडी । सहज परमार्थ उघाडी ॥४॥

२४०३. विषया होवनी उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥ तरीच पावाल चरण । संतसेवा घडेल जाण ॥२॥ होऊन उदास-वृत्ती । भजन करा दिनरातीं ॥३॥ ऐसी आवड धरा मनीं । शरण एकाजनार्दनीं ॥४॥

२४०४. कल्पनेचे जळीं वासना कल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन ॥१॥ तयाच्या धावण्या कोण धावे देव । ऐसा तों उपाव नेणेचिना ॥२॥ दुःखाचे डोंगर भोगिती बापुडीं । कोण काढा-काढी करील त्यांची ॥३॥ एकाजनार्दनीं संतांवांचूनियां । त्या अभाग्यांची दया कोण करी ॥४॥

२४०५. न सुटेचि आशा गुंते बळें पाशें । दुःखाच्या सरसें ह्याणे देव ॥१॥ ऐसे अमंगळ गुंतले कर्दमीं । भोगिताती उमीं जन्म-दशा २ एकाजनार्दनीं संतांसीं शरण । गेलिया बंधन तुटे वेगीं ॥३॥

२४०६. अविद्येचें भ्रांतपण । मिथ्या दावी साच धन ॥१॥ तेथें गुंतसी लिगाडा । तेणें पडे पायीं खोडा ॥२॥ जन्ममरण भोंवरा । भ्रमें फिरसी निर्धारा ॥३॥ कळोनि कां रे वेडा होसी । एकाजनार्दनीं न पाहसी ॥४॥

२४०७. फजितखोरांचे जीवीं । लाज नाहीं सर्वथा ॥१॥ सांगतां ते न धरती मनीं । नायकती कानीं शिकविलें ॥२॥ ह्यैसा जैसा उन्मत्त मदे। काम छंदें तेवीं नाचे ॥३॥ एकाजनार्दनीं ते पामर । जन्म वेरझार भोगिती ॥४॥

२४०८. आवडीं विष खावनी मेला । तो स्वयें नरका गेला ॥१॥ कवणा कवण ठेवी दोष । ऐसा मूर्ख तो तामस ॥२॥ अमृत सांडुनी कांजी प्याला । तैसा नरदेह गमाविला ॥३॥ लाहूनि उत्तम शरीर । गमाविलें परिकर ॥४॥ एका शरण जनार्दनीं । कोण लाभ जाहली हानी ॥५॥

२४०९. हे तों अवघे फजितीचे भांड । अंतकाळीं तोंड काळें

करती ॥१॥ चालतां इंद्रियें झणती माझें माझें । अंतकाळीं वें
वोडें न घेती हे ॥२॥ जरा झालिया निकट भरुनी । जाती हे
पळेनि आपुले घृहां ॥३॥ एकाजनार्दनी । धरी हा विश्वास । राम-
नामीं ध्यास सुखें करी ॥४॥

२४१०. थोर गर्भींची प्रातना । आठवितां दुःख मना ॥१॥
सऊ मास वरी । पचे विष्टेचे दाथरी ॥२॥ जन्म होतांचि जननी ।
सुख मानी अनुदिनी ॥३॥ बाळ वाढतसे सायासें । तों तों साउली
संतोषे ॥४॥ ताहण्याच्या शेतां भरां । मातेसी करी पाणउतारा ॥५॥
पावला सवें धातारपण । नाकीं तोंडीं लाळ जाण ॥६॥ नाठवेचि
रासनास । एकाजनार्दनी तो अधम ॥७॥

२४११. धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हां कोण
आहे ॥१॥ यमाचे ते दंड बैसतील मार्था । मग तुज रक्षिता
कोण आहे ॥२॥ माता पिता बंधु सोडरे धाडरे । जोंवरी इंद्रियें
चालताती ॥३॥ सर्वस्व कामिनी झणविसी कांता । ती ही केव्हा
देतां रडूं लागे ॥४॥ एकाजनार्दनी जातांचि शरण । स्वप्नीं जन्म-
मरण नाहीं नाहीं ॥५॥

२४१२. जरा पावली निजसंधी । अनिवार येती आधीव्याधी
॥१॥ पायीं पडतसे त्रेंगडी । अंधारीं धरणें लागे काठी ॥२॥ डो-
ळांचि पडे तोंडा लाळ । नाका येत शेंबूड वोंगळ ॥३॥ चुंबन देतां
पोरेंप्रती । बाळ झणोनि पोरें पळती ॥४॥ ऐशी दशा येईल अंगा ।
एकाजनार्दनी शरण रिधा ॥५॥

२४१३. बधिर जाले पै श्रवण । जाले दंत उन्मळण ॥१॥
अड्डनी काय धरिसी माया । गेलीं इंद्रियें विलया ॥२॥ नाकीं श्ले-
ष्माचा खळाळ । तोंडावोट पडे लाळ ॥३॥ टरपुर त्राजे शुद्धार ।
चरणीं सांडिला व्यापार ॥४॥ वृषण आलें गुडध्यावरी । शिक्ष
लेंबें पीठचाचरी ॥५॥ कफवात पै सुटला । शरीर कांपे चळचळ
॥६॥ लहान थोर ते हांसती । फे फे वांकुल्या दाविती ॥७॥ वा-
सतां चांचपेजे भिती । पोरें बाळ झणोनि पळती ॥८॥ भार्या
कैलीरे आवडी । ती तुजवर बोटें मोडी ॥९॥ स्त्रिये पाहिजे पुरुष-

भोग । तुज लागला खोकला रोग ॥१०॥ तुज जाणें निरयाकडे ।
ती काजळ कुंका रडे ॥११॥ प्राण आला डोळियासी । कैसा स्वार्थ
न संबिसी ॥१२॥ आंगण जालें रे विदेश । किती करिसी विषय
सोस ॥१३॥ आस झणती कां मरेना । पालटु जाला याचिया चिन्ह
॥१४॥ एकाजनार्दनीं निष्काम । भजा भजा रे परब्रह्म ॥१५॥

२४१४. बारा वर्षे बाळपण गेलें । परि रामनाम मुखीं नाहीं
आलें ॥१॥ अहारे मूढा जन्मलासी दगडा । गमाविलें वाड आयु-
ध्यासी ॥२॥ बारा वर्षे तारण्य अवस्था । कामक्रोधे लाहो घेतला
पुरता ॥३॥ बारा वर्षे वृद्धाप्य आलें समूर्खीं । जराव्याधी देहासी
कवळी ॥४॥ ऐसे आयुष्य गेलें वायांविण । एकाजनार्दनीं हाणे
नाहीं घडलें भजन ॥५॥

२४१५. देहो जै पासुनि झालो । तै पासुनी मृत्यु लागला ॥१॥
साप बेडुकातें गिळीं । बेडूक मुखें माशी कवळी ॥२॥ ऐसा काळ
गिळितो जना । न कळेचि बुद्धिहीना ॥३॥ मरण जाणती बापुडी ।
धरिती प्रपंचीं आवडी ॥४॥ ऐसे पामर आत्मघाती । यासी महा
होये फजिती ५ असो जनीं जनार्दन । एकाजनार्दनीं शरण ॥६॥

२४१६. जन्मलें तै बाळ । परी वाट पाहे काळ ॥१॥ नाहीं
संतसमागम । सदा विषयाचें काम ॥२॥ मुखीं रामनाम नाहीं ।
सदा संसार प्रवाहीं ३ एकाजनार्दनीं भुंलोना । स्त्रीआधीन जाहला दीन ४

२४१७. अमिप देखोनि मीन गुंतलासे गर्ळीं । तैसा काळ बळी
पाशा घाली ॥१॥ आस गोत्रज असोनि जवळीं । नेताती वहिली
यमकाळ ॥२॥ दांत विचकूनियां म्हणती गेला गेला । ऐशा अभा-
ग्याला काय बोध ३ एकाजनार्दनीं मनुष्य देहीं मूढ । प्रत्यक्ष दगड
अवनी भार ॥४॥

२४१८. जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी
बायां ॥१॥ मृत्तिकेचें घर बांधितां खचलें । तैसे परि जाहलें न
कळे तुज ॥२॥ गृहधनदारा पुत्रपौत्र बायां । स्मरें देवराया
एका भावें ३ एकाजनार्दनीं घेई अनुतापा । चुकवी हे खेपा जन्ममृत्यु ४

२४१९. धनदारापुत्र अपस्यें म्हणसी माझें । परी हें काळाचें

खाजें जाणें बापा ॥१॥ गंगेलागीं पूर अवचित आला । लोटोनियां गेला मागुती जैसा ॥२॥ तैसा याचा विश्वास न धरीं तूं मनीं । यमाची जाचणी तुजसी होय ॥३॥ एकाजनार्दनीं सोडोनि देई संग । नाम तूं अभंग हरीचें वदें ॥४॥

२४२०. ज्यांचे आयुष्या नोहे लेखा । तेही देखा निमाळे ॥१॥ इतरांचा पाड कोण । नेमिलें जाण न चुके तें २ आणिलें तें उसणें साचा । देणें तयाचा प्रकार ॥३॥ क्षरण एकाजनार्दनीं । करी विनवणी सर्वांरी ॥४॥

२४२१. पितापुत्र नातु सर्व काळें मासिले । उरले ते गेले काळमुखीं ॥१॥ सायास करुनि वाढविती माझे । परि काळाचें हें खाजें नेणती ते ॥२॥ बाळतरुणवृद्धदशातें पावती । परी न म्हणती रामराम ॥३॥ एकाजनार्दनीं भुलला गव्हार । न करी विचार स्वहिताचा ॥४॥

२४२२. एका पाठीं एक पुत्रा । आहे मरणाचा हुडा ॥१॥ आज मेले ज्या मरती । मागें रहाती तेही रडती ॥२॥ मरण जाणोनियां पाही । उगेच बोलती प्रवाहीं ॥३॥ ऐसी भुली पडली देखा । एकाजनार्दनीं भुलले पैकीं ॥४॥

२४२३. नाको गुनु मायाजाकीं । काळ उभा हा जवळी १ नाही तुजलागीं तत्त्वज्ञां । सोडविणार माता पिता ॥२॥ स्त्रिया पुत्र बंदी-जन । करिती तुजलागीं बंधन ॥३॥ धनवित्त कुळें । सोडितील अमंगळें ४ एकाजनार्दनीं मन । ठेवीं गुरुपायीं बांधोन ॥५॥

२४२४. इष्ट मित्र बंधु चुळते पुतणे । काळाचे पोसणे सर्व देख ॥१॥ यमाची यातना पडता जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥ जोंवरी आहे तुज जवळी धन । तोंवरी पिशून म्हणती माझे ॥३॥ एकाजनार्दनीं जवळी आला काळ । तेव्हां ते निर्बळ सर्व होती ॥४॥

२४२५. एक एक मरती पहाती । बुजियासी आती कैशी क्षापा ॥१॥ अरे मासिलें शरीर काळें देखा । परि तसा मुखीं न कळे काही २ एकाजनार्दनीं भुलला प्रपंच । कोण दुःखा त्याच्या सोडविल ३

२४२६. कन्यादान केल्या पाहें । तों आपले घरां घेउनी जाये ॥१॥ वीयां कायशी तळमळ । तेथे काहीं न चले बळ ॥२॥ आयु-
ष्यांचे अंती । पडती काळाचीये हातीं ॥३॥ करी काहीं पां विचार ।
कवणाचें घरदार ४ जनीं जनार्दन एकला । एकाजनार्दनीं देखिला ५

२४२७. पंहा पंहा असां बैसलासे काळ । भरलीसे वेळ न चुके
संगे ॥१॥ सर्वही संबंधी अंसतां जवळी । नेईल तात्काळीं दुज-
लागीं ॥२॥ पाहे पां तो बोका बैसतो टपुनी । जातो उचलोनी घेउनी
अंश ३ एकाजनार्दनीं किती भाकू कीव । नायकतीं जीव गुंतले ते ४

२४२८. काळाचे आहारीं । पडती शेवटीं निर्धारीं ॥१॥ ऐसें
असोनि ठाऊक मना । परि न स्मरे रामराणा ॥२॥ गुंतले ते माया-
जाळीं । न कळे गळीं लागती ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । वाचे
न म्हणती नारायण ॥४॥

२४२९. नेमिला काळ लागला पाठीं । हें तों दिठीं पाहती
॥१॥ एकापाठीं दुसरें जाय । वीयां हायिं हाय उरते ॥२॥ न सोडीं
तो लागला सांगें । शिणती वाउगे मूर्ख ते ॥३॥ शरण एकाजना-
र्दनीं । पडती वंदनीं काळाचे ॥४॥

२४३०. अगाध जीवनीं भस्म्ये ते असती । नाही दुःखप्राप्ति
तयां कधीं ॥१॥ परीं ओळियां धोवून धोलेतसि किल । मंग तळ-
मळ कवनी काय ॥२॥ ओंभीष देखोनी भक्षावयां जाय । परि नेणे
काळ आहे म्हणोनियां ३ एकाजनार्दनीं प्राणी ते झुलले । आभिषा
गुंतले भीनापरी ॥४॥

२४३१. देखती निमाले आपुले पूर्वज । वितोपुत्र सहज तेही
गेले ॥१॥ नाही त्या यमासी करुणा कवणांची । भोगविती दुःखाची
माना योनी ॥२॥ सुकृत पदरीं मूळ नाही दौरा । घालितां अधोरा
अंत न लगे ॥३॥ एकाजनार्दनीं नाही तेथे सुख । भोग-
विती दुःख न सांगवे ॥४॥

२४३२. आयुष्य जाते पळे पळ तुजलां कैसें कळेना । दो दिव-
सांची तेंसुद्धि सांची आलासिरे पाहुणा ॥१॥ चौसठ्ठ घडीयां सांजीं
रात्रि गेला समजनी । आयुष्य खातो काळ तुदी राम करे क्षणानि

॥२॥ भरदेह पांचांचा आणिलासे उसना । काही तरी स्वहित करी
व्यर्थ करे बलगना ॥३॥ राम दृढ धरशील तरी तुटेल यातना ।
आति माया काडी नको पडूं बंधना ॥४॥ चाळिमक तरला उलट्या
नामस्मरणा । एकाजनादनीं हाणे जाई साधु दर्शना ॥५॥

२४३३. जैसा गळीं लागला मासा । तैसा फांसा यमाचा ॥१॥
जाणते परी घेडे होती । फेरे घेती चौऱ्यायशीं ॥२॥ परि नेघे रामनाम ।
सदा काम विषयाचें ॥३॥ हाणे जनादनीं एका । यासी सुटका कैसेनी ४
२४३४. घटिका भरतां न लगे वेळ । उभा काळ वाट पाहि १
कोणी नयेरे सांगाती । बायां होतसे फजिती ॥२॥ माप भरतां
नाहीं गुंती । बायां कुंथी फळ काय ३ शरण रिषा जनादनीं । मोक्ष-
दानीं उदार ॥४॥ एका विनवी जनादनीं । अंतकाळीं नाहीं कोणी ॥५॥

२४३५. देह अवसानांनीं काळाची तों संधी । पोहोचली आधीं
येवोनियां ॥१॥ कोण सोडवील तुजलागीं बापा । धीराम जपा लव-
लाही र छाया जैशी हाले नाशिवंत खरी । तैशीच ही परी देहाचिया
॥३॥ एकाजनादनीं भुलूं नको माया । काळ तो लवलाह्या नेईल बापा ४
२४३६. भाळस करसी नाम घेतां । जासी यमाचिया पंथां ।
कोण ती सर्वथा । सोडविल तुजलागीं ॥१॥ बंधु बहिणी नये
कामा । काय सांगावें तुज अंधमा । गुंतलासी स्त्रीभोग कामा ।
तेव्हा दूर पळती ते ॥२॥ कोणही न हीती कोणाचे । तूं हाणसी सामे-
भाचे । एकाजनादनीं साचें । कोणी नाहीं पामरा ॥३॥

२४३७. काळें ग्रासिलें सकळ । उरला जाळें निदी वेळ । घटिका
आणि पळ । रामनाम स्मरे जनां ॥१॥ भरे आलिनो संसारा । काहीं
तरी विचार करा । आयुष्याचा दौरा । तुटे तो न कळेधि ॥२॥
करुणा नाहीं तया यमासी । काळिती बोळिती जिवासी । भोगविती
चौऱ्यायशीं । यातना ते सुस्तर ॥३॥ हाणोमी येतसे करुणा । शरण
एकाजनादना । वांचे रामराम हाणा । भंग सुख पावाल ॥४॥
११२४३८. तरवेहीं सुख सोडवला संस्कार । परि तेथें विकार दैव-
योगीं ॥१॥ बाळव्याचें सुख । अज्ञान दर्शत । रामनाम सुखांत नये
कर्धी ॥२॥ तरुण अवस्था विषयाचें ध्यान । नये तें भजन सुखीं
कादा ॥३॥ जरेनें घेष्टिलें झालें दुरूपा । एकाजनादना भजन नेणे ॥४॥

२४३९. भोगोनी नाना योनी । आळासी आतां याजनीं ॥१॥
 ऐसा धरी मागील आठवें । करी देहाचें वाटीव ॥२॥ नाही तरी
 जाशील वांयां । पुनरपि यमालया ॥३॥ येतां जातां शिणतोसी ।
 एकाजनार्दनीं कां न भजसी ॥४॥

२४४०. अल्प आयुष्य नरदेहीं जाण । काहीं तरी भजन करीं
 वाचे ॥१॥ जाणार जाणार नरदेह जाणार । न चुके वेरझार जन्म-
 मृत्यु ॥२॥ करीं धंदा आठवीं गोविंदा । वांयां तूं आपदा नको घेऊं
 ॥३॥ एकाजनार्दनीं पंढरी पाहून । तथें न करी मन ठेवणें देखां ४

२४४१. पळ पळ आयुष्य खातसे काळ । कारे होसी सबळ
 पोसणा तूं ॥१॥ वाढविसी देह काळाचें भातुकें । कारे तुज कौतुकें
 सुख वाटे ॥२॥ नामस्मरण करितां लाजसी पामरा । भोगिसी
 अधोरायमदंडा ॥३॥ एकाजनार्दनीं सांगतसे हित । कारे न ध्या
 त्वरित हरिनाम ॥४॥

२४४२. काळानें आसिलें सावधान व्हारे । सोडवण करारे हरि-
 नामें ॥१॥ आयुष्य सरलीया कोण पां सांगाती । पुढें हो फजिती
 यमदंड ॥२॥ उपाय तो सोपा नामाचा गजर । न करी विचार पुढें
 काहीं ३ एकाजनार्दनीं तूं कारे अंधळा । देखतोसी डोळां सुख दुःख ४

२४४३. आपुलिया हिता आपण जागिजे । वांयां न नागाविजे
 देहीं देहा ॥१॥ हाचि अगुताप घेऊनियां मना । करी पां चि-
 तना रामनाम ॥२॥ नाही काहीं मोल सुलभ फुकाचें । घेई सदा
 वाचे रामनाम ॥३॥ एकाजनार्दनीं किती हें सांगावें । गुंतले ते
 हावे नायकृती ॥४॥

२४४४. कां रे नागविसी काळा । मानिसी संसार सोडळा ।
 शेवटीं तो गळां । यम पाश पडतील ॥१॥ वाचे ह्याणें रामनाम ।
 आणीक नको दुजें काम । मोक्ष मुक्ति धाम । नामें एका जोडती २
 वाउणें जप तप कर्म । याचा न धरीं संभ्रम । वाचे गाय सदा
 नाम । तेंणें सर्व जोडतसे ॥३॥ एकाजनार्दनीं नेम । कायावाचा मनें
 सप्रेम । वाचे स्मरतसे नाम । श्रीराम सर्वदा ॥४॥

२४४५. अशाश्वत देह काळाचें भातुकें । पंचप्राण कौतुकें खेळ

तेथें ॥१॥ जीव शिव दोन्ही मध्य बैसाकार । व्यापारी व्यापार
सर्व त्याचा ॥२॥ जीव गुंतलासे विषयाचे वोडी । शिव जाणे गोडी
आत्मस्वरूप ॥३॥ ऐसा हा खेळ अनादि पसर । एकाजनार्दनीं
निर्धार नाम जपा ॥४॥

२४४६. देहाचिये माथां काळाची तों सत्ता । म्हणोनी सर्वथा
घोका राम ॥१॥ आदि मध्य अंतीं काळ लागलाहे । क्षणक्षणां
पाहें वास त्यासी ॥२॥ सर्व जाणोनियां अंधळे पै होती । काळ
नेतांवि देखती ते दुजा ॥३॥ परि रामनामीं न धरिती विश्वास ।
निकट समयास धांवाधांवी ॥४॥ एकाजनार्दनीं भुलले ते प्राणी ।
तया सोडवणी कोण करी ॥५॥

२४४७. येवोनियां काळ बैसलासे उसां । झांकितोसी कैसा
डोळे आतां ॥१॥ वाचे नारायण वदें तूं सादर । काळपाश सा-
चार चुके जेणें ॥२॥ वांयां हा संसार करसी हाव भरी । काळाची
तो फेरी निकट आली ॥३॥ एकाजनार्दनीं नको यातायाती ।
संसार फजिती जन्म दुःख ॥४॥

२४४८. आलारे आला आला काळ निकटीं । रामनाम होटीं
केव्हां जपसी ॥१॥ बाळ तरुण वृद्ध दशा ती पावली । काळाची
पडली छाया अंगीं ॥२॥ यातायाती करतां जन्म वांयां गेला ।
परी नाही वदला मुखीं राम ॥३॥ एकाजनार्दनीं फजितखोर
जीणें । सर्वेचि मरणें पुढती जन्म ॥४॥

२४४९. देह हा काळाचा जाणार शेवटीं । याची धरुनी मिठी
गोडी काय ॥१॥ जाणार जाणार जाणार हें विश्व । वाउगाचि सोस
करसी काय ॥२॥ प्रपंच काबाड एरडांचे परी । रसस्वाद तरी
कांहीं नाही ॥३॥ नाशिवंतासाठीं रडतोसी वांयां । जनार्दनीं शरण
निघें तूं पायां ॥४॥ एकाजनार्दनीं भेटी होतां संतांची । मग
जन्ममरणाची चिंता नाही ॥५॥

२४५०. सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरी
तूं जाय । तीर्थयात्रेकारणें ॥१॥ सरलीया आयुष्यकाळ । इंद्रियें
होतीलें विकळ । कांहीं न चाले बळ । वाउगी ते तळमळ ॥२॥

जोके कान नाक आहेः। तोंवरी संतां शरण जाय । हीं मावळलीया
होय । हायहाय तुजलागीं ॥३॥ काय म्हणशी माझे माझे । हे तों
शेवटीचे वोजे । एकाजनार्दनीं दुजे । तुज कोण सोडवील ॥४॥

२४५१. काय याची सुखीं वैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ
क्षीण होते ॥१॥ काय याचे कर्ण बधिर पै वहिले । हरिकीर्तनीं
जाहले प्रांगुळ ते ॥२॥ काय याचे नेत्रां अंधत्व तें आलें । न देखती
सावळें रूप कधीं ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा तो चांडाळ । त्याचा
मज विटाळ नको नको ॥४॥

२४५२. सुखरूप असतां हाणे माझे साझे । संकट देखोनियां
घाली देवावरी वोजे ॥१॥ पापी तो अधम मती । कदा नेणे नाम-
स्मरण गति ॥२॥ नामावांचोनी गति नाही । ऐसें वेदशास्त्रें बोलती
पाही ३ एकाजनार्दनीं हाणे भुलला । पुनः अधम जन्मा आला ॥४॥

२४५३. होई शरणागत भाकीरे करुणा । तरीच बंधना चुक-
शील ॥१॥ आपुलें तूं हित करुनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम
॥२॥ जंववरी आहे इंद्रिय संबंध । तोंवरी तूं बोध करी मना ॥३॥
एकाजनार्दनीं सावळलिया दीप । सहजचि खेप येईल बापा ॥४॥

२४५४. चौऱ्यांयशीं लक्ष योनीं फेरे । परि मनीं सोय न
धरे ॥१॥ बोचि अक्षराचें काम । अधम नुचारी रामनाम ॥२॥
मरतीयां हांसे । आपण स्वयें मरतसे ॥३॥ एकाजनार्दनीं भांड ।
जन्मोनी लाजविली रांड ॥४॥

२४५५. चौऱ्यांयशीं लक्ष देहप्रती । कोटी कोटी फेरे होती
॥१॥ अवचट देह मनुष्य जन्म । तेथें साधावें परब्रह्म ॥२॥ जन्मो-
नियां मनुष्य देहीं । परमार्थ साधिला तो नाही ॥३॥ सदा
विषयीं अनुसंधान । भुले प्रपंचीं अनुदिन ॥४॥ तया नोहे संत भेटी ।
एकाजनार्दनीं जातां भेटीं ॥५॥

२४५६. देहाची तों देह जोडी । साधी परमार्थ घडी ॥१॥
हेंचि निकेरे साधन । श्रेणें न घेवे बंधन ॥२॥ देहीं देह शुद्ध पाहे ।
सहज परमार्थ हाये ३ सांडोनियां देहीं आटी ॥ एकाजनार्दनीं तें भेटी ४
॥ २४५७. आयुष्य देहींचें । जंत्र पुरळें नाही । तंजि हृदयीं रास

जपा ॥१०॥ आपुलेच देहीं करा सोडवण । चुकवा पतन यमलोकीं
॥१॥ संसाराचा छंद वाडगा पसारा । यांत सैरावैरा हिडूं नका ॥३॥
एकाजनादर्दीनी धरा भरंवसा । श्रीराम सरसी वाचे वदा ॥४॥

२४५८. तू ह्यणशील वा हें माझे माझे । वायां वहासी वाडणें
ओझे ॥१॥ सोडी दे टाकूनि परता येई । रामनाम वाचे सदा गाई
॥२॥ नामाचे जाण संख्य सार । वायां कां वहाशील भार ॥३॥
एकाजनादर्दीनी नाम सार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥४॥

२४५९. जन्ममरणांच्या चुकवारे खेपा । यासी तो सोपा राम-
मंत्र ॥१॥ वेळोवेळां वाचे उच्चारवें नाम । तेणें निष्काम प्राणी होय
॥२॥ सायास नाही अनायासें वर्म । वाचे रामनाम आठवावें ॥३॥
एकाजनादर्दीनी नामाविण कांहीं । आणिक थोर नाही कलीमाजी ४

२४६०. सांडा वाडगे ते बोल । वाचे ह्यणा विठ्ठल विठ्ठल ॥१॥
तेणें तुटती यातना । भवपाश तुटेल जाणा ॥२॥ बैसला जिन्हारां ।
व्यापूनि ठेला तो अंतरीं ॥३॥ एकाजनादर्दीनी ध्यान । ध्यानीं
मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥

२४६१. सीमगियाचे सुणीं । रामकृष्ण न ह्यणे कोण्ही १ महाशब्द
उच्चारण । कैसें भुलले अज्ञान ॥२॥ गजरे शब्द करी । एका-
जनादर्दीनी ह्यणा हरी ॥३॥

२४६२. नामाचा उच्चार करितां कोण्ही हासे । तयासी होतसे
नरकवास ॥१॥ साबडे बोबडे गावोत, भुलते । परि ते सरते पांडुरंगा
॥२॥ अभाविकानें मांडिला पसारा । तया नाही धारा उभय-
लोकीं ॥३॥ एकाजनादर्दीनी भावाचें भजन । दंभाचें कारण नाही देवा ४

२४६३. नेणतेपणें पांडुरंगा ध्याई । सदेदित गाई रामनाम
॥१॥ मग तुज सोपे मार्ग ते असती । पांडुरंग चितीं दृढ धरी ॥२॥
एकाजनादर्दीनी कायावाचा मम । करी समर्पण देवापार्थी ॥३॥

२४६४. कां रे नाथकसी गन्हारां । करि न भजसी ईश्वरा ॥१॥
सोपा मंत्र विठ्ठलराज । तेणें पुरे सर्वे काज ॥२॥ नको संसाराचें
क्रोड । अंतकाळीं यमदंड ॥३॥ एकाजनादर्दीनी कीव भाकी । राम-
नाम वदा सुखी ॥४॥

२४६५. मंत्रामाजी मंत्र विठ्ठल त्रिअक्षरी । जपतां निर्धारीं
सुख होय ॥१॥ म्हणोनियां करा लागपाठ बळें । संसारी अंधळे
होऊं नकां ॥२॥ संसारसागर भरला दुस्तर । विठ्ठल पैलपार
नौका जर्गी ॥३॥ तापत्रयें तापलीं भवार्णवीं पीडिलीं । तयां विठ्ठल-
बळी प्रकाशली ॥४॥ जाणिवेचे डोहीं नको पडू फेरे । विठ्ठल उच्चारें
कार्यसिद्धी ॥५॥ एकाजनार्दनीं विठ्ठलाची आण । दुजा तारी
कोण मज सांगा ॥६॥

२४६६. एकवेळ वाचे वदे कां रे नाम । निरसे सर्व भ्रम भव-
दुःख ॥१॥ नाम हे नौका नाम हे नौका । जर्गी तारक देखा भावि-
कांसी २ एकाजनार्दनीं नाम हें अमृत । सेवितां त्वरित मुक्ति होय ३

२४६७. व्यावया बोखदाची वाटी । माता साखर दे चिमुटी
॥१॥ तेणें घोटी गोडपणें । हारे व्याधी नाना पेणें ॥२॥ तया-
साठीं घाबरी । माता होय ती निर्धारी ॥३॥ शरण एकाजना-
र्दनीं । तैसा लोभ ठेवा मनीं ॥४॥

२४६८. भवरोगा औषध जाण । नाममात्रा नारायण ॥१॥
तेणें निरसे भवरोग । न लगे साधन अष्टांग ॥२॥ कामक्रोधांची झाडणी ।
नामें होय तत्क्षणीं ३ एकाजनार्दनीं नाममात्रा । उद्धरील कुळगोत्रा ४

२४६९. सुख एक आहे हरि आठवितां । इतर जपतां दुःख बहु
॥१॥ ऐशी आठवण धरुनी मागसीं । हरि गावा मुखार्सी दिननिशीं
॥२॥ सारे दिन करा संसाराचा हेत । परी भजनीं प्रीत असों द्यावी ३
एकाजनार्दनीं धरुनि विश्वास । होई कां रे दास संतचरणीं ॥४॥

२४७०. नाथिलाचि देह नाथिला प्रपंच । नाथिली कवकच
अवघें वांव ॥१॥ नाथिलेंचि दान नाथिलाचि धर्म । नाथिलेंचि कर्म
नाथिलें हें ॥२॥ नाथिला आवार नाथिला विचार । नाथिला अविचार
सर्व देहीं ३ एकाजनार्दनीं नाथिलाचि देह । नाथिला संदेह मिथ्या जाणा ४

२४७१. स्वभवत देह स्वभवत संसार । नाहीं पारावार दुःखा
तेथें ॥१॥ काय त्याची गोडी लागलीसे मूढा । नाचतो माकोडा
गारोब्याचा ॥२॥ स्त्री पुत्र धन कवणाचे ते आस । वांयां
मुल्लें चित्त म्हणे माझे ॥३॥ साज्रें होईनी गाथे रामनाम ।
एकाजनार्दनीं विश्राम तेणें तुज ॥४॥

२४७२. संसार असार जाणोनी निर्धार। केलासे विचार सनका-
दिकीं ॥१॥ नामीं आतुडले नामीं आतुडले। साधन साधिलें हेंचि एक२
अर्जुना उपदेश हाचि सांगे कृष्ण। एकाजनार्दनीं खूण वाणळीसे ॥३॥

२४७३. जिता मायबापा न घालिती अन्न। मेल्या प्रेतावरी
करिती पिंडदान ॥१॥ पहा पहा संसारींचा कैसा आचार। जिता
अबोला मा मेल्या उच्चार ॥२॥ जित्या मायबापा न करिती नमन।
मेल्यामागें करिती मस्तक वपन ॥३॥ जित्या मायबापा धड
गोड नाही। श्राद्धीं तळण मळण परवडीं पाहीं ॥४॥ जित्या माय-
बापा गाली प्रदान। मेल्या त्याचेनी नांवे देती गोदान ॥५॥ जित्या
मायबापा नेदी प्याया पाणी। मेल्या पितरांलागीं बैसती तर्पणीं
॥६॥ प्याया पाणी न घालिती सासरा जिता। पिंडापाशीं येती मग
दंडवता ॥७॥ एकाजनार्दनीं कृपेचें तान्हें। विधीनिषेध दोन्ही
आतळीं नेदी मनें ॥८॥

२४७४. वैर करुनी मन मारावें। मनाधीन पै न व्हावें ॥१॥
मनामागें जाऊं नये। मन आकळुनी मन पाहे ॥२॥ मन ह्मणे तें
न करावें। मनीं मनासी बांधावें ॥३॥ मन म्हणेल तें सुख। परीं
पाहतां अवधें दुःख ४ एकाजनार्दनीं मन। दड ठेवावें आकळून ५

२४७५. पांथस्थ घरासी आला। प्रातःकाळीं उठोनि गेला ॥१॥
तैसें असावें संसारीं। जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥ बाळीं घराचार
मांडिला। तो सर्वोचि मोडुनि गेला ॥३॥ एका विनवी जनार्दना।
ऐसें करीं गा माझ्या मना ॥४॥

२४७६. कैचें ध्येय ध्याता ध्यान। अवधें विषयावरी मन ॥१॥
तेथें कैचें कर्माचरण। सदा विषयींच मन ॥२॥ कैचा दोष कैचा
गुण। अवधें विषयींच मन ३ कैचा बोध कैचा भेद। सदा विषयीं
तो धुंद ४ ऐसा भुलोनि विषयीं। एकाजनार्दनीं बुडे पाहीं ॥५॥

२४७७. ऐसें लागलिया ध्यान। अंतकाळीं ठसावें मन ॥१॥
म्हणोनि भोगक्षयें जाण। मागील देहाचें अनुसंधान ॥२॥ मागील
सांडीरे दगडा। कां घालिसी पायखोडा ॥३॥ भुलोनि जाऊं नको
वांयां। एकाजनार्दनीं लागे पायां ॥४॥

२४७८. लटिका संसार । वाचे उच्चारि हरिहर ॥१॥ तरी दुःख
निरसन । मना होय समाधान ॥२॥ निल्य करी संतसेवा । शुद्धभावे
भजे देवा ॥३॥ एकाजनार्दनी धाला । तोचि संसार तरला ॥४॥

२४७९. उपाय यासी एक आहे । जो या जाय शरण विठला
॥१॥ मग न चले काळाचे बळ । घेतां सरळ नाम वाचे ॥२॥ आह्वा
आलीसे प्रचीत । म्हणोनी मात सांगतो ॥३॥ शरण एकाजनार्दनी ।
विठ्ठल वदर्नी उच्चारा ॥४॥

२४८०. दुबळयासी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी
नाम जाण । तैशा रीती ॥१॥ धनलोभीयाचे परी । जैसे चित्त
धनावरी । तैसे हृदया माझारी । नाम जपे ॥२॥ कामी पुरुषाचे
ध्यान । तया न कळे आसजन । जैसा पारध्याधीन । मग होय
॥३॥ अभाविकाचे बोल । नव्हती ते फोल । एकाजनार्दनी मोल ।
तया नाही वैचत ॥४॥

२४८१. जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी ।
चिखलाची पाउटी । काय मार्ग दिसे ॥१॥ तैसे भुलोनियां जन ।
गेले ह्मणती माझे जाण । वा कवणाचे कवण । कामा नये शेवटीं
॥२॥ चालतो पाहतो ऐकतो कानीं । दुजियाचे गुणदोष मनीं ।
नका आणू चुकवा पतनीं । पुढील पेणें अंतरुं नका ॥३॥ हेंचि
बोधाचे लक्षण । धरा हृदयीं याची खूण । शरण एका जनार्दन ।
वारंवार विनवितसे ॥४॥

२४८२. देह अशाश्वत नाम हें शाश्वत । म्हणोनि विवादत
श्रुति शास्त्रें ॥१॥ नाशिवंतासाठीं रामनाम तुटी । संसाराची
आटी करिती जन ॥२॥ जडत्व पाप्राण नामोचि तरले ।
अभेदे भरले देह ज्याचे ॥३॥ शुद्धभाव पोटी वासना निर्मळ ।
संकल्प वरळ नव जाती ॥४॥ एकाजनार्दनी दृढ हा निश्चय ।
राम सखा होय तयालागीं ॥५॥

२४८३. नाकळे जो आकळ । भाक्ति प्रेसाचा वत्सल । रूप
धूरुनि कोमळ । भीमातटी उभा ॥१॥ त्याचा छंद असो जनीं ।
कायावाचा आणि मनीं । संचिताची हानी । कदा काळीं न होवो २ जे

जें होत कर्माकर्म । अथवा उत्तम ते धर्म । प्राचीन तें कर्म । तथा पासूनि सोडवी ॥३॥ एकविध धरीं भाव । मार्गे देवापदीं ठाव ॥ संचिताची हाव । तथापाशीं चुरेचि ॥४॥ ऐसा बळकट करी नेम ॥ धरीं संतसमागम । एकाजनार्दनीं धाम । पावसी तूं वैकुण्ठ ॥५॥

२४८४. प्रपंचीं सदाःसक्त । रामनामीं नाही चित्त ॥१॥ तथा ह्मणावें तें काय । व्यर्थ शिणविली माय ॥२॥ वायां जिणें पैं तथाचें । सदा मान दंभीं नाचे ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । तथा सोडवील कोण ॥४॥

२४८५. जोडोनियां धन नाशी वेष्ट्या घरीं । अतिथी आलिया द्वारीं नाहीं ह्मणे ॥१॥ वेष्ट्या ती अमंगळ जग भुलवणी । पडे निशिदिनीं तेथें श्वान ॥२॥ घरीं कोणी अभ्यागत आलिया मागता । धावतो सर्वथा श्वानासम ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा दुराचार । नरक अघोर भोगिताती ॥४॥

२४८६. वेष्ट्येच्या घरा जातो उताविला । जाताची वेउळा रडतसे ॥१॥ काय ऐसा पामरा सांगावें गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥ एकाजनार्दनीं नको त्याचा संग । अंतरे पांडुरंग तथाचेनी ॥३॥

२४८७. कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमचि ॥१॥ तथाच्या मुखीं श्रानाची ते विष्टा । पातकी वरिष्ठा सर्वाहुनी ॥२॥ पंचमहापातकी विश्वास घातकी । या परता दोष कीं तथा अंगीं ३ एकाजनार्दनीं त्याचें नाम घेतां । सचैल सर्वथा ज्ञान कीजे ४

२४८८. गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धारा पापराशी १ तथाचें तें मुख न पाहाती जन । अपवित्र दुर्जन पातकी तो ॥२॥ एकाजनार्दनीं दोषां न परिहार । भोगिती अघोर कल्पकोटी ३

२४८९. डोळान दिसे न्याहारी । वृष्टी जाली पाठीमोरी ॥१॥ अशुनी काहारा रे मोहो । मिथ्या विषयाचा संदेहो ॥२॥ कानीं बैसलीसे टाळी । आली यमाची उधाळी ॥३॥ अंग वाळलें कांचरी । चंद्रबिंब चढलें शिरीं ॥४॥ शिदन अंगुळी सांडूं मार्गे । मूर्खीं चोरपान्हा लागे ॥५॥ ज्ञाना विषयीं करीन सुखी । ह्मणतां कीं ए. ३९

प्रत्यक्ष थुंकी ॥६॥ वेदया धन घेउनी सांडी बोला । स्त्री वार्धक्यें
घाली टोला ॥७॥ अमी आंघचल्या पोळी । पुत्र नाना स्नेह जाळी
॥८॥ लाळ सुटलीसे तोंडें । तरि खेळवी नातुडें ॥९॥ मान कापुनी
विषयावरी । मरण चाडिलेंसे शरीरी ॥१०॥ बळ प्रौढी स्त्री ने धन ।
क्षीण जाल्या उदासीन ॥११॥ पाठीं बैसविली आवडी । शेखीं नाग-
उनी सोडी ॥१२॥ पुरुष वार्धक्य नावडे । मेल्या कानकेशां रडे
॥१३॥ दांत पडोनी सांगे गोष्टी । नाक लागतसे हनुवटी ॥१४॥
मोह ममता सांडी काम । अखंड जपे रामनाम ॥१५॥ रामनामें
होईल हित । येन्हवीं बुडालें स्वहित ॥१६॥ एकाजनादर्नी पुरा ।
बालतारुण्य न रिघे जरा ॥१७॥

२४९०. नाशिवंत सकळीक । शाश्वत माक्षा नायक ॥१॥ बरवें
मजला कळलें । पूर्वपुण्य तें फळलें ॥२॥ प्रपंच अवघा दुःखरूप ।
सुखरूप आत्मस्वरूप ॥३॥ स्वरूपीं रमल्या भय नाहीं । एका-
जनार्दनाचे पायीं ॥४॥

२४९१. अवघा वांयां संसार । अवघा सार विठ्ठल ॥१॥ अवघे
आले वांयां जाती । फजिती हे समजेना ॥२॥ अवघे नरदेहीं चोर ।
अवघा सार विठ्ठल ॥३॥ अवघे वांयां जातें जन्म । अवघे कर्म
चुकेना ॥४॥ अवघा लटिका सांच नव्हे । अवघा वांयां जात असे
॥५॥ अवघा जनीं भरला । एकाजनार्दनीं उरला ॥६॥

२४९२. शिणल्या भागव्या विठाबाचें नाम । विश्रंतीचें धाम
पंढरपूर ॥१॥ म्हणोनियां करा नामाचाचि लाहो । पंढरीचा नाहो पहा
डोळां ॥२॥ एकाजनार्दनीं पुरवील आशा । पंढरीनिवासा प्राहतांची ३

२४९३. तोचि एक संसारीं । वाचे हरिनाम उचारी ॥१॥ न
करी आणिक पै धंदा । नित्य आठवी गोविंदा ॥२॥ हरिनाम चितना
ज्याची रंगली रसना ३ एकाजनार्दनीं संत । ज्याचें समाधान चित्त ४

२४९४. चौज्यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतस-
मागम घडतां । दुःख नासे तात्काळ ॥१॥ नको गुंतूं या संसारीं ।
पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तें यातना चुकती ॥२॥
मार्गे बहुतांचा उद्धार । संतीं केलासे साचार । तोचि हा धरी निर्धार ।

संतसंग सर्वदा ॥३॥ एकाजनादेनी शरण । संतसंग सुलभ जाण ।
भोळ्याभाविकां तारण । समागम संतांचा ॥४॥

२४९५. आशापाश सोडोनी देई । संतांसीं तूं शरण जाई ।
चौन्यांशींचें भय नाही । प्राणिया तुज ॥१॥ आवडी धरीं संतसंग ।
कामक्रोधा होय भंग । षड्वैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥ संतसंग
धरतां चितीं । उपाधी ते सर्व तुटती । भावें होय मोक्षप्राप्ती ।
क्षणमात्रें ॥३॥ नाही आणीक साधन । संतसंगतीवांचून । शरण
एकाजनादेन । संतसंग धरी ॥४॥

२४९६. पळभरी संतसंगती । कोटीयुगें तथा विश्रंती । ऐसें
बोलतसे श्रुती । पाहे पा जना ॥१॥ वेदशास्त्र पुराण । महिमा संता-
चाचि जाण । शुक्रादिक रंगून । रंगले रंगी ॥२॥ अज्ञेना उपदेशिलें ।
उद्धवार्ते बोधिलें । व्यासादिक रंगले । हृदयीं सदा ॥३॥ तें दृढ
हृदयीं धरीं । आणीक नको पडूं फेरी एकाजनादेना धरीं । हृदयामाजी ४

२४९७. देहीं धर्म विहित करी । अद्वैत भाव चितीं धरी ।
सर्वभावें नमस्कारी । एक आत्मा ह्याणोनी ॥१॥ तेंणें तुटे रे बंधन ।
वाचे जेपे जनार्दन । आणिक नकोरे साधन । रामकृष्ण स्मर सुखें
॥२॥ पवित्र त्याचें हें कृळ । आचार त्याचाची सुशीळ । अखंड जे
सर्वकाळ । नाम जपती ॥३॥ एकाजनादेनी नाम । परब्रह्म तें नि-
ष्काम । हरे भवश्रम । जन्मजराव्याधी ॥४॥

२४९८. घेणें पथें बहुत तरले निश्चितीं । आवडी जे गाती
विठोबासी ॥१॥ तारक हा मंत्र सोपा । पै सर्वासी । उच्चारितां
अहर्निशीं सर्वसिद्ध ॥२॥ पापा प्रायश्चित्त कलियुगीं नाम । आ-
णिक सोपें वर्म संतसेवा ॥३॥ न लगे दंडन मुंडन ते आटी ।
नाम घेतां होटीं सर्व जोडे ॥४॥ एकाजनादेनी संतांसीं शरण ।
सुके जन्ममरण नानापीडा ॥५॥

२४९९. भाव धरी कां रे साचा । उच्चार करीं नामाचा ।
पथ विठोबाचा । दृढ धरी ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे । वेदें कां रे तूं
साचें । दोष जातील जन्माचें । संदेह नाही ॥२॥ आळसं न करीं
क्षणभरी । वाचे उच्चारी श्रीहरी । यमयातना बोहरी । तेंणें होय

॥३॥ भक्ति दृढ धरी नामीं । पडूं नको वाउगा भ्रमीं । विठोबाचे नामीं । विश्वास धरी ॥४॥ पतीत पावन । नाम हें सत्य वचन । एकाजनार्दनी चरण । दृढ धरी ॥५॥

२५००. दुस्तर सायास न करी । वाचे ह्याणे हरिहरी । वैकुण्ठ पायरी । सोपी तेणें ॥१॥ तें नाम विठोबाचें । सुलभ वदे कां रे वाचे । अनंता जन्मांचे । दोष जाती ॥२॥ प्रचीत पाहे अर्धक्षण । नाम उच्चारारे जाण । तेणें तुटे भवबंधन । यमदृतांचें ॥३॥ नाम घेतां उठाउठीं । पातकाच्या पळती थाटी । पूर्वज उद्धरती कोटी । बेताळीसासहित ॥४॥ एकाजनार्दनी प्रेम । गाई तूं विठ्ठलनाम । आणिक सोपें वर्म । नाहीं नाहीं ॥५॥

२५०१. घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योग क्षम निर्धार । चालवील तुझा ॥१॥ वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळी । प्रेमाचे कळोळीं । निल्यानंदें सर्वथा ॥२॥ सोस घेईं कोरे वाचे । रामकृष्ण वदतां साचें । धरणें उठतें यमाचें । निःसंदेह ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । करी रामनाम ध्वनी । कैवल्याचा दानी । रक्षी तुज निर्धारें ॥४॥

२५०२. नेम धरी विठ्ठलनामीं । पडूं नको वाउगा भ्रमीं । सांगतेस गृहस्थभ्रमीं । साधन सोपें ॥१॥ करीं नामस्मरण । वाचे ह्याणे नारायण । चुकेल पतन । यातायाती ॥२॥ इहलोक परलोक । धन्य होती सकळीक । उभय कुळ पावन देख । नाम स्मरतां ॥३॥ कळीमाजीं सोपें वर्म । उच्चारों तूं श्रीराम । आणिक नको भ्रम । वाउगाची ॥४॥ जाउनी पाहे तूं पंढरी । उभा असे विटेवरी । एकाजनार्दनी धरी । चरण त्याचे ॥५॥

२५०३. बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृषीकेश । पाहे पुंडलीकास । समचरणीं ॥१॥ जाईं जाईं पंढरपुरा । स्नान करीं तूं भीवरा । जन्माचा तो फेरा । तेणें चुके ॥२॥ व्रत करीं एकादशी । जागरण अहर्निशीं । संतसभे सरसी । टाळी वाहे ॥३॥ आळस तूं न करीं । वाचे ह्याणे विठ्ठल हरी । सांडोनियां थोरी । नाम घे आवडीं ॥४॥ जनीं वसे जनार्दन । एका दृढ धरी चरण । अर्पितेकें तनमन । विठ्ठल वाचें ॥५॥

२५०४. जया ह्यणती नीचवर्णा । स्त्री शूद्रादी हीनजन ॥१॥
सर्वाभूर्तां देव वसे । नीचा ठाई काय नसे ॥२॥ नीच कोठोनी
जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥ तथा नाही कां जनन ।
सर्वेचि होत पतन ॥४॥ नीच ह्यणोनि काय भुली । एकाज-
नार्दनी देखिली ॥५॥

२५०५. शास्त्रज्ञ पंडित हो कां वेदवक्ते । परी हरीभजनीं
रत वंच्य सदा ॥१॥ भक्तीच कारण तेणें सरतेपण । वाउगाची
शीण जाणिवेचा ॥२॥ मो एक जाणता पैल तो नेणता । ऐसा
विकल्प भावितां पतन जोडे ॥३॥ एकाजनार्दनीं विकल्प ह्यजोनि ।
विठ्ठलचरणीं मिठी घाली ॥४॥

२५०६. साधितां साधन योगी शिणताती । तेथें तुझी मति
काय बापां ॥१॥ उलट पालट न करी गोलहाट । आहे तोचि
नीट पाहे बापा ॥२॥ पंचाग्नी साधन धूम्र पान यज्ञ । आहे ती
संपूर्ण उभा बापा ॥३॥ साधन खटपट वाउगा वोभाट । एकाजना-
र्दनी नीट उभा बापा ॥४॥

२५०७. शिणसी कां रे धार्यां । वाचे षडे पंढरिराया ॥१॥ मग
तुज नाही रे बंधन । पाखे पां कर्माकर्म ॥२॥ कर्म धर्म न करीं तूं
सोस । अवघा विठ्ठलचि देख ॥३॥ नको करू कुंथाकुंथी । तेणें हो-
तसे फजिती ॥४॥ अनुभवे घेई देखा । एकाजनार्दनीं सुखा ॥५॥

२५०८. जरी न बनेची गुरुवचनीं । तरी बैसोनि सहजासनीं ।
हेंचि एक निर्वाणीं । साधीजे सुख ॥१॥ सकळीं सकळपणें ।
अखंडरूप पहाणें । साध्य तेंचि साधनें । करुनी घेई ॥२॥ जया
संतचरणीं नाही भावो । त्यासीं लडिवाळ संदेहो । तेथें साधनामाजी
देव । दिसे कैसा ॥३॥ हेतु भातु अनुमाना । आकळी दृढ एक-
मना । अधिकचि कल्पना । वाढविली ॥४॥ जाणीव नेणीव हें
वाड । कल्पनेचें समूळ झाड । तुजें तुजचि आड । उभे ठाकती
॥५॥ नानां हेतु विवेचना । सांडूनियां कल्पना । एकाजनार्दना ।
धारण रिघे ॥६॥

मुमुक्षुस उपदेश.

२५०९. लक्ष चौन्यायशीं फिरतां । अवचितां लाभ हातां ॥१॥ उत्तम पावला नरदेह । त्याचें सार कांहीं पाहे ॥२॥ नको श्रमू विषयकामा । कांहीं तरी भजे रामा ॥३॥ मरण जन्मांच्या खेपा । निवारीं निवारीं रे वापा ॥४॥ एकाजनार्दनीं गूज सोपें । रामनाम सदा जपे ॥५॥

२५१०. देह सांडावा ना मांडावा । येणें परमार्थुची साधावा ॥१॥ जेणें देहीं वाढे भावो । देहीं दिसतसे देवो ॥२॥ ऐसें देहीं भजन घडे । त्रिगुणात्मक स्वयें उडे ॥३॥ त्रिगुणात्मक देहो वावो । एकाजनार्दनीं धरा भावो ॥४॥

२५११. देहा ऐसें वोखटें । पृथ्वीमाजी नाही कोठें ॥१॥ वोखटें म्हणोनि त्यागावें । मोक्ष सुखार्थ नागवावें ॥२॥ जैसें भाडियाचें घोडें । दिनु सरल्या पथ मोडे ॥३॥ हेतु ठेवूनि परमार्था । एकाजनार्दनीं ठेवी माथा ॥४॥

२५१२. देह आहे तुम्हाआधीन । तोंवरी करा भजन ॥१॥ पडोनी जाईल शरीर । मग कराल विचार ॥२॥ यातना यमाची अपार । क्रोध तेथें सोडविणार ॥३॥ आला नाही अंगीं धाव । तंव भजा पंढरीराव ॥४॥ एकाजनार्दनीं सांगे । वाउगे मायें नका जाऊं ॥५॥

२५१३. आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासु-
नियां ॥१॥ वाउगाची सोस न करी सायासा । रामनाम सौरसा
जप करीं ॥२॥ यज्ञयागादिक न घडती साधनें । न्यून प्रदत्तां
पतन सहज जोडे ॥३॥ एकाजनार्दनीं चुकवी वेरक्षार । करीं
सुं उच्चार अखंड वाचे ॥४॥

२५१४. काय मनुष्यदेहाचें होय । नाशिवत जाय शेवटीं ॥१॥
हें तों काळाचें खाजें सहजी । कांहींतरी राजी हरि करा ॥२॥ जातो
आयुष्य न लगे वेळ । स्मरे घननीळ रामराणा ॥३॥ एकाजनार्दनीं
भोकी कीव । वायां हांव धरूं नका ॥४॥

२५१५. आयुष्य सरतां न लगे वेळ । यम काळ उभाचि ॥१॥
 म्हणोनियां लाहो करा । विश्वभरा आळवावें ॥२॥ धरा संत-
 समागम । करा सप्रेम कीर्तनां ॥३॥ जावें सुखें पंढरीसी ।
 नोचा सरसे वाळुवंटी ॥४॥ एकाजनार्दनीं विठ्ठल भेटीं होंतां
 लाभा नोहे तुटी ॥५॥

२५१६. काळाची तो ऐशी सक्ता । भरतां न पुरे एकक्षण ॥१॥
 यांत कांहीं हित करा । राम स्मरा निशिदिनीं ॥२॥ तुमगे शेवट
 घडी येती । गुंतती तत्त्वतां देह आशा ॥३॥ शरण एकाजनार्दनीं ।
 करा सोडवणी देहाची ॥४॥

२५१७. काळें काळ वायां जातु । तेणें होये आयुष्य अंतु ॥१॥
 जाणोनियां रक्षी कोण । सांडीं देहाचा अभिमान ॥२॥ अभिमान
 सांडोनी झडकरी । एकाजनार्दनीं दास्य करी ॥३॥

२५१८. अडर्षीं असेल जे जे वेळे । तें तें मिळेल ते ते काळें
 ॥१॥ ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिकां न चुकती ॥२॥ जें जें
 होतें ज्या संचित्नीं । तें तयासवें चालती ॥३॥ जैशी जैशी कर्म-
 रेपा । तैसें भोगणें सहसा ॥४॥ एकाजनार्दनीं-भोग । भोगविल्या-
 विष न चुके सांग ॥५॥

२५१९. चित्त समाधानें । सुख दुःख सम जाणे ॥१॥ न करी
 आणीक उपाधी । निवारली आधिव्याधी ॥२॥ वृत्ति झाली सम-
 रस । सेवीं नित्य ब्रह्मरस ॥३॥ एकाजनार्दनीं चित्त । ब्रह्म-
 रसें झालें चांत ॥४॥

२५२०. होणार जाणार न चुके कल्पातीं । वाउगीं कुंथाकुंभी
 करुनी काय ॥१॥ लिहिलें संचित न चुके कल्पातीं । वाउगाचि
 भ्रांती फळ काय ॥२॥ एकाजनार्दनीं प्रारब्धाचा भोग । करितां
 उद्वेग न टळेची ॥३॥

२५२१. नेणती ब्रह्मादिक ऐसें याचें कर्म । दडादड वर्म सबळ
 मागे ॥१॥ न चुके न चुके भोगिल्या वांचुनी । वांयांचि तो मनीं
 शिण वाहे ॥२॥ एकाजनार्दनीं शरण एकपणीं । गाय चक्र-
 प्राणी एकभावे ॥३॥

२५२२. प्रारब्ध क्रियमाण संधितांघ्रा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे ॥१॥ ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना । अंती ते वासना जडोनी ठेली ॥२॥ एकाजनादर्नी वासना टाकुनी । हरीचे भजनी सावध होई ॥३॥

२५२३. स्वर्गी चालतां लवलाही । आडामध्ये पडिला माही ॥१॥ घाबसनी म्हणे धांवा । तैसे भुलले जीवजीवा ॥२॥ मृग-जळ भासे नीर । वांयां मायेचा पसर ॥३॥ सावध होऊनि जंव पाहे । वांयां स्वप्न मिथ्या आहे ॥४॥ एकाजनादर्नी भुलले । वांयां गेले अधोगती ॥५॥

२५२४. आंबिया पाडू लागला जाण । अंगीं असे आंबटपण ॥१॥ सेजे मुराल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ॥२॥ टीकाळसे जे घालिती । तयासंगें दुजे नासती ॥३॥ अग्निपोटीं निपजे अन्न । वाफ न जिरती परमान्न ॥४॥ एकाजनादर्नी गोडी । तोडा लिगाडीची वेडी ॥५॥

२५२५. मनासी खोचिलें मायेसी मोकलिलें । तें शत्रू आपुलें सज्ज करी ॥१॥ यापरी सैरा होय कारणी । मायाममता दोन्ही मारुनियां ॥२॥ जाग्रती स्वप्न निवटिलें पाहे । सुपुतीं सळीयेली सुखाचे धार्ये ॥३॥ एकाजनादर्नी मांडियलें खळें । धुरेंचि जि-किलीं अंगींचेनी वळें ॥४॥

२५२६. जेथें पापपुण्यकर्माचरण । वाढविताहे जन्ममरण ॥१॥ ज्या पुण्याचीया गोडी । स्वधर्म जोडिताती जोडी ॥२॥ ज्या नाही हा विश्वास । असोनी न दिसे जर्गी भाष ॥३॥ एकाजना-दर्नी डोळा । असोनी देही तो अधळा ॥४॥

२५२७. देहबुद्धि खुंटली तेथें मायां तुटली । देहाची स्थिति दैवाधीन ठेली ॥१॥ दैवाचेनी वळें देहीचें कर्म चळें । स्वसुखाचे सोहळें विदेह भावें ॥२॥ भोगी कां त्यांगी अधवा हो योगी । देहीं देहपण न लगे त्याच्या अंगी ॥३॥ एकाजनादर्नी एकपणाच्या तुटी । सहज चैतन्यासी मिनला उठाउठी ॥४॥

२५२८. नरदेह परम पावन । तरी साधी ब्रह्मज्ञान ॥१॥ ब्रह्म-

ज्ञानाविण । वांयां होत असे शीण ॥२॥ ब्रह्मज्ञान प्राप्ति नाही ।
वांयां देहत्व असोनी देहीं ३ एकाजनार्दनी ज्ञान । तेणें होय समाधान ४

२५२९. नरदेहीं येउनी करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ १
न होतां ब्रह्मज्ञान । श्वान सूकरां समान ॥२॥ पण्डित जिणें । वांयां
जर्गी लाजिरवाणें ॥३॥ सायें प्रातर्चिता । नाही पशंसी सर्वथा ॥४॥
मरणा टेकलें कलीवर । परी न सांडी व्यापार ॥५॥ एकाजनार्दनीं
पामर । भोगिती अघोर यातना ॥६॥

२५३०. ब्रह्मस्थितीचें हें वर्म । तुज दावितों सुगम ॥१॥ सर्वां-
भूतीं भगवद्भाव । अभेदत्वे आपणचि देव ॥२॥ संसार ब्रह्म स्फूर्ति ।
सांडोनियां अहंकृति ३ शरण एकाजनार्दन । कृपें पावला परिपूर्ण ४

२५३१. लहानाहूनि लहान न धरी अभिमान । तेणें हो
कारण सर्व बापा ॥१॥ उंचपणें पहातां वेळूचीये परि । लोहळा
अंतरीं नष्ट होये ॥२॥ भक्ति करतां मुक्ति संतांचे रांगती । मग
मनीं विश्रांति हरी जोडे ॥३॥ एकाजनार्दनीं रांतांसी शरण । धरू-
नियां कान नाचूं द्वारीं ॥४॥

२५३२. सानपणासाठीं । गर्भवास सोसी जगजेठी ॥१॥ सान-
पण भलें सानपण भलें । सानपण भलें संतपामीं ॥२॥ एकाजना-
र्दनीं सानपणावांचुनी । कैवल्याचा धनी हातां जये ॥३॥

२५३३. सानपणें धुरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य
॥१॥ सानपणें प्रल्हादें साधियेलें काज । सानपणें सहज बळी पूजी
॥२॥ सानपणें विभिषण शरण आला । राज्यधर केला श्रीरामें
त्यासी ३ एकाजनार्दनीं सानपणावांचुनी । ब्रह्मज्ञान जनीं नातुडेचि ४

२५३४. उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ
दिला त्यासी ॥१॥ सानपणें अर्जुनें साधियेलें काज । श्रीकृष्ण निज-
गूज सांगतसे ॥२॥ सानपणें उद्धव झालासे त्रिमुक्त । सानपणें तो
निश्चित तारियेला ॥३॥ सानपणें सुख गोपाळ गौळणी । एका-
जनार्दनीं सदोदित ॥४॥

२५३५. सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार
टाकूनियां ॥१॥ सानपणें शुक व्यास नारदमुनी । जाहले मुगुट-

मणी सातपणे ॥२॥ सातपणे गज तारिली गणिका । उद्धरिला देखा
अजामिळ ॥३॥ एकाजनार्दनी सातपणावांचुनी । न चुके आ-
यणी प्रपंचाची ॥४॥

२५३६. सातपणे साधे सर्व येत हाता । जाणिवेने तत्वतां
भागवती ॥१॥ मंदापूर येता वृक्ष तेथे जाती । लव्हाळे राहती
नवल कैचे ॥२॥ चंदनाचे संगे तरुवर चंदन । सातपणा कारण
संगतीचे ॥३॥ संताचे संगती अभाविक तरती । एकाजनार्दनी
निश्चिती सातपणे ॥४॥

२५३७. जाणिवेच्या मार्गे होत कुंथाकुंथी । हे तो प्रवृत्ति नि-
वृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥ जाणीव शाहणीव येथे नाही काम । वाचे
वदतां नाम सर्व साधे ॥२॥ जाणिवे जाणपण नेणिवे नेणपण ।
दोहीवे अधिष्ठान एकनाम ॥३॥ एकाजनार्दनी नामापरते आन ।
दुसरे साधन सीण जर्गी ॥४॥

२५३८. विवाद वाद हें तो अधम लक्षण । भक्तीचे कारण
न साधे येणे ॥१॥ मुख्य एक करी एकविधपण । सम दुरुशनें
देखे जर्गी ॥२॥ नर अथवा नारी असो भलते थाती । वंदावे
विभूती म्हणोनियां ॥३॥ एकाजनार्दनी बोध धरी मना । होऊ-
नियां साना सानाहुनी ॥४॥

२५३९. धाबू नकी सैरा कर्माचियांसाठी । तेणे होय दृष्टि
उफराटी ॥१॥ शुद्ध अशुद्धांच्या न पळे वेवादा । वाचे म्हणे संदा
नीरायण २ एकाजनार्दनी ब्रह्मार्पण कर्म । तेणे अवघे धर्म जोडतील ३

२५४०. करितां वेदशास्त्र श्रवण । गर्वाचे भरते होय गहन १
करू जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥२॥ कर्म केवल
वेद असे । एकाजनार्दनी ते नसे ॥३॥

२५४१. आशेपाशी नाही सुख । आशे पाशी परम दुःख ॥१॥
आशा उपजली देवासी । तेणे नीचत्व आले त्यासी ॥२॥ आशे-
साठी जगदानी । मागे बळीसी स्वये पाणी ॥३॥ एकाजनार्दनी
आंक्षा । तिमें गुंतविले महिशी ॥४॥

२५४२. निराशाचाचे भेटी पाहे । वैकुंठीचा राव धावे ॥१॥

निराशेषाशीं नये व्याधी । निराशेषाशीं सकळ सिद्धी ॥२॥ नि-
राशेषे जेथे नांव । तेथे देव घेतसे धांव ॥३॥ निराशेषा जिन्हाळा ।
एकाजनार्दनीं पाहें डोळा ॥४॥

२५४३. निःशेष कांहीं नेणजे । तें शुद्ध ज्ञान झणजे । मा सर्व
जेणें जाणजे । तें अज्ञान कैसें बां ॥१॥ ज्ञान तें कवण । अज्ञान तें
कवण । दोहीचें लक्षण । पाहाते पहा ॥धु०॥ ज्ञानाचें जें ज्ञाते-
पण । तथा नावची अज्ञान । अज्ञानाचें जें ज्ञान । तथा नांव शुद्ध
ज्ञान ॥२॥ ज्ञान तें अज्ञाना आलें । अज्ञान तें ज्ञाना गेलें । एका-
जनार्दनीं मुलें । वागुलाचीं दोनीं ॥३॥

२५४४. एक झणती आत्मा सगुण । एक म्हणताती नि-
र्गुण ॥१॥ एक प्रतिपादित्ती भेद । एक प्रतिपादितसे अभेद ॥२॥
एक झणती मिथ्या भूत । प्रत्यक्ष दिसत जो येथें ॥३॥ ऐसे नागा-
भेद वाद सकळ । विचारितां अज्ञान मूळ ॥४॥ अज्ञान तें मिथ्या
जाणा । शरण एकाजनार्दना ॥५॥

२५४५. सुटलों झणतां बांधला होता । मुक्त झणे त्याचें अंगीं
ये बद्धता ॥१॥ बद्धता नाही तेथें मुक्त ते फार्डे । आंती दो ठाई
झोंबतसे ॥२॥ स्वप्नीचेनि सुखें सुखासनीं वैसे । जागा जालिया
कांहींच नसे ॥३॥ एकाजनार्दनीं एकपणा तुटी । बद्ध मोक्षाची
तेथें वार्ताहि तुटी ॥४॥

२५४६. अविश्वासा घरीं । विकल्प नादे निरंतरीं ॥१॥ भरला
अंगीं अविश्वास । परमार्थ तेथें सदां भूस ॥२॥ सकळ दोषांचा
राजा । अविश्वास तो सहजा ॥३॥ अविश्वास धरितां पोटीं । एका-
जनार्दनीं नाही भेटी ॥४॥

२५४७. मूळ नाशासी कारण । कनक आणि ली जाण ॥१॥
जो न गुंते येथें सर्वथा । त्याचा परमार्थ पुरता ॥२॥ जया सुख
इच्छा आहे । तेणें एकांतासी रहावें ॥३॥ दृष्टी नाणी मनुष्यासी ।
तोचि परमार्थाची राशी ॥४॥ एकाजनार्दनीं धम्य । त्याचा पर-
मार्थ पावन ॥५॥

२५४८. अविश्वासापुढें । परमार्थ कायसें बापुडें ॥१॥ अवि-

श्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ॥२॥ सदा पोटी जो
अविश्वासासी । तोचि देखे गुणदोषांसी ॥३॥ सकळ दोषां मुकुट-
मणी । अविश्वास तोचि जनी ॥४॥ एकाजनादनी विश्वास । नाही
त्यास भय काहीं ॥५॥

२५४९. परमार्थ सौच्यरा अहोरात्र करी । गाई निरंतरी राम-
कृष्ण ॥१॥ नरदेह यातना चुकलील फेरे । वायां हाव भरी होऊं
नकी ॥२॥ रातदिवस करी नामाचाचि पाठ । मोक्षमार्ग फुकट
प्राप्त होय ॥३॥ एकाजनादनी नामापरतें सार । न करीं
विचार आन दुजा ॥४॥

२५५०. शुद्धभावे, गावे नाम श्रीहरीचे । भेदभाव साचे
टाकूनियां ॥१॥ भोळे भाविक ज्याचा आहे देव जवळा । टवाळास
निराळा भास दिसे ॥२॥ अविश्वासीयासी होय बोध वायां । ब्रह्म-
ज्ञान त्या सांगून काय ॥३॥ एकाजनादनी अभाविक खळ । बोध
तो सकळ जाय वायां ॥४॥

२५५१. पक्षी आंगणीं उतरती । ते कां गुंतोनियां राहाती
॥१॥ तैसें असावे संसारी । जोंवरी प्राचीनाची दोरी ॥२॥ वस्ती-
कर वस्ती आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥३॥ शरण एकाजना-
दनी । ऐसें असतां भय कवण ॥४॥

२५५२. विषयीं होउनी उदास । सांडी संसाराची आस
॥१॥ ऐशी मुक्ताची वासना । सुमुक्षुचित्ती तुझ्या चरणा ॥२॥ ब्रह्म-
ज्ञान लाळ घोटी । येरा वाउगी ती आंटी ॥३॥ शब्द निशब्द
खुंटला । एकाजनादनी देखिला ॥४॥

२५५३. विषयवासना भाजी त्याचे मूळ । मग सुख कळोळ
प्राप्ति तुज ॥१॥ आशेचे कावाड कल्पना सगळी । उपटोनि मूळीं
टाकी परती ॥२॥ भेदाचे भांडे वैराग्याचे हाते । धुवोनि सरते
करी बापा ॥३॥ शांतीचेनि सवे धरी वेगे सोय । एकाजनादनी
पाय पावशील ॥४॥

२५५४. विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भ-
जनीं सुख बापरे ॥१॥ आशापाश मोह सांडी तु निराळा । भजन

तें गोपाळा प्रिय वाटे ॥२॥ भेद अभेदाचें मूळ आधीं खंडी । भजन तें तोंडीं मग गोड ॥३॥ एकाजनार्दनीं शुद्ध हे वासना । तें नारायणा प्रिय भक्ति ॥४॥

२५५५. विषयाच्या व्यथें दुःख भोगिती अचोर । तथा दुजा थार कोठें नाही ॥१॥ शुद्ध करुनि मन ध्यावें रामनाम । संतांचें पूजन क्रिया हेचि ॥२॥ उपदेश किती सांगावा वेळोवेळां । अमंगळ अंधळा नेणे कांहीं ॥३॥ एकाजनार्दनीं विषयाच्या संगें । कर्मकांड लाने भोगणें तेंथें ॥४॥

२५५६. झुळले पामर नेणती ते शुद्धी । बुडतील भवनदी माजी जाणा ॥१॥ ह्यणवोनि येते करुणा । परी संतचरणा न लागती ॥२॥ खरें खोटें ऐसें न कळेचि जीवां । कां न भीति भेवा यमाधिया ३ एकाजनार्दनीं किती हें सांगावें । उगवेना दावें गळां बंध ४

२५५७. देहबुद्धि सांडी कल्पना दंडी । वासनेचि शेंडी वाडवूं नको ॥१॥ तूं तें तूंचि पाहीं तूं तें तूंचि पाहीं । पाहुनियां राहीं जेथींच्या तेंथें ॥२॥ तूं तें तूंचि पाहीं जेंथें देहो नाही । मीपणें कां वायां गुंतलासी ॥३॥ एकाजनार्दनीं मीपण तूपण । नाही नाहीं मज तुझीच आण ॥४॥

२५५८. निज दृष्टीवरी जाण । काम निवारी दाहण ॥१॥ युवा नको घेऊं धारा । सैर सांडीं हा पसारा ॥२॥ कामकोधांचें हें बंड । याचें छेदीं विवेकें तोंड ॥३॥ शांति क्षमा धरुनि आधीं । ब्रह्मज्ञान मग सार्धी ॥४॥ हेंचि भक्तीचें लक्षण । सांगे एकाजनार्दन ॥५॥

२५५९. सर्वभावे सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥ ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेचि ॥२॥ एकाजनार्दनीं अनुतापाविण । भजन प्रमाण नोहे देवा ॥३॥

२५६०. अनुताप नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसी ॥१॥ मुख्य पाविजे अनुताप । तेंणें निरसे त्रिविध ताप ॥२॥ अनुतापावांचून । ब्रह्मज्ञान होय दीन ३ एकाजनार्दनीं शरण । तेंच अनुताप वाणे पूर्ण ४ ए. ४०

२५६१. वैराग्य अनुताप जाहलियावांचून । रामनाम वदनीं नये बापा ॥१॥ मुख्यत्वे कारण सार्धीं हें भजन । येणें समाधान होय बापा ॥२॥ विरक्ती हेही जाहलियावांचुनी । शांति समाधानीं नये बापा ॥३॥ एकाजनार्दनीं सत्संगावांचुनी । जन्माची आयणीं न चुकें बापा ॥४॥

२५६२. अनुतापावांचुनी नाम नये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥१॥ मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणें ॥२॥ अनुताप जाहलिया सहज समाधी । तुटेल उपाधी सजहचि ३ एकाजनार्दनीं अनुतापें पाहे । मग देव आहे जवळी तया ४

२५६३. मुख्य पाहिजे अनुताप । हेंचि वैराग्याचें रूप ॥१॥ कोरड्या त्या ज्ञान गोष्टी । अनुताप नाहीं पोटीं ॥२॥ अनुतापाविण ज्ञान । कदा नोहे समाधान ॥३॥ एकाजनार्दनीं तप । अनुताप हेंचि देख ॥४॥

२५६४. सावध पहातां तुम्ही ज्ञानाचे अज्ञान । मातु तोचि म्हणे महंता महाधन ॥१॥ ज्ञानाचें अज्ञान कवण ज्ञाता फेडी । अनुतापाची जंव जीवीं नाहीं आवडी ॥२॥ नश्वर देह म्हणोनी ज्ञानेंचि निदिजे । तोचि देह घेउनी ज्ञातेपणें फुजे ॥३॥ सच्चिदानंद माया या नांवें । याहुनी परती स्थिति तें तें ज्ञान जाणावें ॥४॥ एकाजनार्दनीं अनुतापाची गोडी । ज्ञाना ज्ञानाची तोडोनी सांडिली बेडी ५

२५६५. प्रकाश भासे सर्पाकार । सर्प नसोनी जेवीं दोर ॥१॥ कृष्णवर्ण रक्त श्वेत । स्फटिकीं जेवीं भासत ॥२॥ ऐसी त्रिगुणाची मिळणी । शरण एकाजनार्दनीं ॥३॥

२५६६. साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती ॥१॥ एकचि गुण जें पुरता जोडे । तें एकविधा वृत्ति वाढे ॥२॥ एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नोहे एकविधता ॥३॥ एकाजनार्दनीं पूर्ण । चित्तचैतन्य संपूर्ण ॥४॥

२५६७. पहा कैसा देवाचा नवलानो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥ पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥ पहाण्याचा ठाव समूळ फिटला । अवघा देहीं दाटला देव माझ्या ॥३॥ एकाजनार्दनीं कैसें नवल जाहलें । दिशाहुम दाटले देवें संहर्जा ॥४॥

१५६८. तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्म । परम मंगलधाम त्यासी
ह्मणती ॥१॥ तेंचि नसियेलें जोडोनियां कर । व्यापूनी चरा-
चर भरलेंसे ॥२॥ एकाजनादर्दनीं तोचि पुरुषोत्तम । मनासी आ-
राम तथा ठायीं ॥३॥

२५६९. चतुर्भुज शाममूर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर
वैजयंती । रुळती गळां ॥१॥ देव देखिला देखिला । तेंणें संसाराचा
ठावो पुशिला । विदेही तो भेटला । भक्त तयाते ॥२॥ दोघां
होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं । फिटली आयणी । सर्वं क्रीडं
कठीण ॥३॥ छंद पाहिजे नामाचा । निश्चयो कायामनं वाचा ।
एकाजनादर्दनीं त्याचा । देव होय अंकित ॥४॥

२५७०. ब्रह्माविक देव त्यांचे रंगीं नाचती । सनकाविक त्यांचें
ध्रुपद धरिती ॥१॥ त्यापुढें गीत नृत्य करिती । त्यापुढें मानव
केवीं ताल धरिती ॥२॥ हरिहरिहरि ह्मणतां वाचे । हरिरंगीं
नाचे तोचि धन्य ॥३॥ शास्त्राची व्युत्पत्ती प्रसन्न वागेश्वरी । तीं
सारजा मुख्य करी नृत्य तेंथें ॥४॥ शास्त्र अभिमानें चढला ताठा ।
मुक्ती ते फुकटा अंतरले ॥५॥ एकाजनादर्दनीं स्वहितीं तूं नाचे ।
बोलणें अभावाचें बोलूं नको ॥६॥

२५७१. हरिकीर्तनालागीं प्रल्हादगाढा । वृद्धांचा रगडा तेंणें
केला ॥१॥ कोरडिया काष्टीं प्रगटले हरी । म्हणवोनी नृत्य करी
तयापुढें ॥२॥ विणा वाहातु गातु नारदु नाचे । न कळे तयाचें महि-
मान ॥३॥ जनाभिमानें धरिली प्रतिष्ठा । वंचला करंटा मुक्तीसीच
॥४॥ साच अथवा लटिकें नाचतु रंगीं । अभिमान भंगीं पै होय ५
निरभिमानियां जवळीच देवो । एकाएकीं भावो जनादर्दनीं ॥६॥

२५७२. जाणा याचा तुह्मी भाव । देहीं देव प्रगटे ॥१॥ एकविध
भक्ति करा । तेंणें भरां धांवतो ॥२॥ सर्वभावं अपां मन ।
हेंचि साधन तुह्मांसी ॥३॥ संसाराचा नका धोक । सर्व देख पुरवितो
॥४॥ लाजतसे आपुल्या नावा । म्हणोनी सेवा करी त्याची ॥५॥
ब्रीद साच हें जर्गीं । नुपेक्षी यालागीं दीनातें ॥६॥ एकाजनादर्दनीं
टाव धरा भाव दड मनीं ॥७॥

२५७३. कायीक वाचिक मानसीक भाव । ठेवीं हा निःसंदेह
देवापार्यां ॥१॥ काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोडें
द्वैताचें तें ॥२॥ आशा मनीशा तृष्णा पडतील वीस । धरितां
उल्हास रामनामीं ॥३॥ एकाजनार्दनीं विश्वास हो मनीं । प्रत्यक्ष
पुराणीं बोलिलें तें ॥४॥

२५७४. आधीं शुद्ध करा भाव । पाठीं पहा मग देव ॥१॥
नका पडूं वायां भरी । चित्त नागवें निर्धारीं ॥२॥ भाव जाहलियां
शुद्ध तत्त्वतां । मग देव होय प्राप्ता ॥३॥ एकाजनार्दनीं देव ।
जेथें जाय तेथें आहे ॥४॥

२५७५. देव देव म्हणोनी फिरताती घेडे । चित्त शुद्ध नाही
तंव देव केवीं जोडे ॥१॥ पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी
भरला आहे २ एकाजनार्दनीं आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ३

२५७६. देहींच देहीं बिंबला देवो । न कळेचि पामरा पडिला
संदेहो ॥१॥ आहे नाही संशयबुद्धि । तेणें ते गुंतले कर्मांचे सिद्धी ॥२॥
एकाजनार्दनीं भरला देव । तयाविण रिता नाहीं ठाव ॥३॥

२५७७. देवासी तो भाव पुरे । तेणें देव सदा घुरे । भक्ता-
लागीं सरे । वैकुंठासी ॥१॥ भाव धरावा वळकट । आणीक नको
काहीं कष्ट । साधन हें श्रेष्ठ । कलीमाजी ॥२॥ भावें प्राप्ति होय
देव । अभक्तासी संदेह । जवळी असोनी देव । नाहीं म्हणती ॥३॥
भावें देव घरीं नादे । एकाजनार्दनीं आनंदें । म्हणोनी संतवृंदें ।
तया न विसरती ॥४॥

२५७८. मेघ वर्षे निर्मळ जळ । जैतों वीज तैसें फळ ॥१॥ तया
परी भक्ति कीजे । वीजासारिखें फळ घेइजे ॥२॥ उत्तम अलंकार गोमटे ।
तेथे नाक असे नकटें ॥३॥ भजना जातां लाज वाटे । वेद्याधरीं
भांग घोटें ॥४॥ एकाजनार्दनीं नर । प्रत्यक्ष जाणावा तो खर ॥५॥

२५७९. एक निष्ठा धरीं बापा । मार्गें सांगतो हा सोपा ॥१॥
देहीं भाव धरीं भोळा । पाहें विठ्ठल सांवळा ॥२॥ मन करितां
चंचळ । देव नयेचि जवळ ॥३॥ ऐसा फल्पनेचा संग । तिळभरी नको
अंग ॥४॥ सच्चिदानंद निरंजन । शरण एकाजनार्दन ॥५॥

२५८०. तर्कीं पृथ्वीवरी गगन । पाहतां दोन्हीही समान ॥१॥
रूप नाम वर्णाश्रम । कर्म अकर्म बद्धता ॥२॥ धर्म अर्थ काम मोक्ष ।
ऐशी वेद बोले साक्ष ॥३॥ एकाजनार्दनीं शुद्ध । नाहीं भेद भूतमार्त्रीं ४

२५८१. गजाचें भार बोझें । गाढया तें न साजे ॥१॥ तैसे भक्त
अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपर्णी ॥२॥ मेघ वरुषे निर्मळ जळ । परी
जैसें बीज तैसें फळ ३ एकाजनार्दनीं गुण । चंदन वेळु नोहेसमान ४

२५८२. देव नाहीं ऐसें स्थळ । रितीं कोठें आहे सकळ ॥१॥
पाहतां सर्वांठायीं देव आहे । अणुरेणु भरुनी उरला पाहे ॥२॥
एकाजनार्दनीं देव । पाहतां समूळ एकभाव ॥३॥

२५८३. एक धरलिया भाव । आपणचि ह्योय देव ॥१॥ नको
आणीक सायास । जाय जिकडे देव भास ॥२॥ ध्यानीं मनीं शयनीं ।
देव पाहेजनीं वनीं ॥३॥ अवलोकी जिकडे । एकाजनार्दनीं देव तिकडे ४

२५८४. त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां
॥१॥ ह्यणा कायावाचा त्याचे दास । न करा आणिकांची आस ॥२॥
एकाजनार्दनीं भाव । त्याचे पार्यीं ठेवा जीव ॥३॥

२५८५. मातेचा आठव बाळावरी खेहो । तैसा धरा देवो
मनीं सदा ॥१॥ बाळा पाहूनियां माता संतोषत । तैसा धरा-
हेत देवावरी ॥२॥ बोबडें साबडें असोच तें बाळ । तैसी धरा-
कळवळ देवावरी ॥३॥ एकाजनार्दनीं देव धरा मनीं । आ-
सनीं शयनीं विसरूं नका ॥४॥

२५८६. वत्सालागीं गोप धाडनी वोरसे । तैसें असो पिसें देवा
ठायीं ॥१॥ पाडसा चुकली हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा
ठायीं ॥२॥ मातेलागीं चुके बाळ एकुलतें । तैसें देवापरतें न
धरा मनीं ३ एकाजनार्दनीं देव करा सखा । प्रपंच पारिखा सहज तेंगें ४

२५८७. नमस्कारी जंव अष्टांगें । तंव देवाचि जाला अंगें ॥१॥
आतां नमन कैसें हो किजे । देवपणा नयेचि दुजें ॥२॥ स्तुतिस्तवन
बोलों भावो । तंव वाचाची जाली देवो ॥३॥ स्तवन करूं आतां
कैसें । स्तवावया दुजें नसे ॥४॥ आतां भजन कैशापरी । संसारं
जुरेचि उरी ॥५॥ एकाजनार्दना शरण । तंव तो जाला जनार्दन ६

२५८८. निकट असतांची देव । नेणती ते अहंभाव ॥१॥ ऐसे
व्यापले मूढपणे । विसरले जनार्दन ॥२॥ जे पासाव सर्व युक्ती ।
तयाते सुमुखू वदती ॥३॥ ऐसा ज्ञानियाचा भाव । तया देवपण
दिशे वाव ॥४॥ ज्ञानविज्ञान नको देवा । मज चरणाजवळी ठेवा
॥५॥ एकाजनार्दनीं वाणी । दुजी नको अंतःकरणीं ॥६॥

२५८९. ऐसा रोगाचा पवाडु । परमार्थ गोड तो जाहला कडु १
कामक्रोधांचा उफाडा । शांति क्षमेचा दिला काडा ॥२॥ देतां नाम-
मात्रा रसायन । प्रपंच रोग जाहला क्षीण ॥३॥ निधडा वैद्य
जनार्दन । एकाजनार्दनीं शरण ॥४॥

२५९०. प्रपंच परमार्थ एकरूप होत । आहे ज्याचा हेत राम-
नामी ॥१॥ परमार्थे साधे सहज संसार । तेथे वेरझार नाही जना
॥२॥ सहज संसारें घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ॥३॥
एकाजनार्दनीं नाही तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ॥४॥

२५९१. सुखें संसार हा करी । वाचे उच्चारवा हरी ॥१॥
दुःखरूप हा संसार । रामनामें सुख साचार ॥२॥ रामनामाचें स्मरण ।
नाश पावे जन्ममरण ॥३॥ जयापाशीं नाम असे । नारायण तेथे
वसे ॥४॥ एकाजनार्दनीं नामें । संसार हा परब्रह्म ॥५॥

२५९२. निवांत बैसें तूं अचळ । मन कहनी निश्चळ । नको
काहीं तळमळ । नाम गाय सर्वदा ॥१॥ सोडीं मागिलाची आस ।
दड मना घालीं कास । भक्तिभाव समरस । रामनामीं तूं धरीं
॥२॥ नको समाधी उन्मनी । धावूं नको सैरा रानीं । एकाजना-
र्दनाचे चरणीं । दडभावे विनटे ॥३॥

२५९३. नित्य ध्यातां हरीचे चरण । करी भक्त दुःख हरण
॥१॥ चरणरज पवित्रता । सदा ध्यावेचि माथा ॥२॥ लागला
पाषाणा. चरण । ती स्त्रीच जाली पावन ॥३॥ ऐसें चरणींचें
मान । शरण एकाजनार्दन ॥४॥

२५९४. स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा । मानूं नये सहसा अरे
मूढा ॥१॥ वेदींचें वचन वेदीं तें प्रमाण । एक नारायण सार जप २
शास्त्रांचा प्रभाव शास्त्रिकांसी ठावा । उघड जपावा राममंत्र ॥३॥ न
करौं श्राद्धस नको पडौं भरीं । एकाजनार्दनीं हरी स्मरे देहीं ॥४॥

२५९५. चिंतातुर मन नसावें कदाकाळीं । हृदयीं नामावळी जप करी ॥१॥ श्रीअनंता माधवा गोविंदा । हाची जप सदा चित्तामाजी ॥२॥ वारंवार चिंतावीं देवाचीं पाउळें । तेंणें जन्मजाळें उकलेळ ॥३॥ एकाजनार्दनीं आलासे प्रस्यय । सर्वभावे गाय नाम त्याचें ४

२५९६. गोविंद गोपाल चदतां वाचे । पार्यां यमदूताचें भय नाही ॥१॥ निलय जया ध्यान गोविंद स्मरण । संसारबंधन त्या नाही ॥२॥ उठतां बैसतां खेळतां हांसतां । गोविंद गीतीं गातां मोक्ष जोडे ॥३॥ गोविंदाचें नाम सदा ती समाधी । एकाजनार्दनीं उपाधी तुटली त्याची ॥४॥

२५९७. सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥ नका भरूं आडरानीं । सोडवितां कोणी मग नाही ॥२॥ पडाल यमाचे पीडनीं । लक्ष चौऱ्यांयशीं पतनीं ॥३॥ एकाजना- र्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥

२५९८. वेरझार खुंदे नाम चदतां वाचे । आणिक सायासाचें न करीं कोड ॥१॥ तुटेरे बंधन नोहेचि पतन । वाचे जनार्दन जप करीं ॥२॥ एकाजनार्दनीं वाचे जप्ते नाम । आणिक दुर्गम साधन नको ३

२५९९. हित अनाहिताचीं असतीं वचनें । तेंथें अनुमोदन देतां भलें ॥१॥ परमार्थाचे वचनीं यावें अनुमोदन । तेंणें नारायण संतो- पत ॥२॥ विप्रयिक वचना देतां अनुमोदन । तेंणें नारायण क्रोध पावे ॥३॥ भक्तिप्रेम वचना यावें अनुमोदन । तेंणें नारायण संतो- षत ॥४॥ दुर्गुद्ध वचना देतां अनुमोदन । तेंणें नारायण क्रोध पावे ॥५॥ संतांचे वचना यावें अनुमोदन । तेंणें नारायण संतोषत ॥६॥ असंतांचे वचनीं देतां अनुमोदन । तेंणें नारायण क्रोध पावे ॥७॥ एकाजनार्दनाचे वचनीं यावें अनुमोदन । तेंणें जनार्दन संतोषतो ८

२६००. दाता तोचि ह्याणावा । नामावांचोनी जेणे जीवा ॥१॥ थोर तोचि ह्याणावा । नेणे भूताचा तो हेवा ॥२॥ लहान तोचि ह्याणावा । कायावाचा भजे देवा ॥३॥ एकाजनार्दनीं ह्याणे । देवा- चांचुनी काहीं नेणे ॥४॥

२६०१. उत्तम पुरुपाचें उत्तम लक्षण । जेंथें भेद शून्य मावळ-

ला ॥१॥ भेदशून्य जाला बोध स्थिराचला । विवेक प्रगटला ज्ञानो-
दय २ जिकडे पाहे तिकडे उत्तम दृशन । दया शांति पूर्ण क्षमा
अंगी ३ एकाजनादर्नी उत्तम हे प्राप्ती । जेथें मावळती द्वैताद्वैत ४

२६०२. कनक कांता नये चिन्ता । तोची परमार्थी पुरता ॥१॥
हेंचि एक सत्य सार । बांयां व्युत्पत्तीचा भार ॥२॥ वाचा सत्यत्वे
सोंवळी । येर कविता वोवळी ॥३॥ जन तेचि जनार्दन । एका-
जनादर्नी भजन ॥४॥

२६०३. जेथें सत्त्वाचें प्राधान्य । जेथें सात्त्विकाचें आचरण ।
तो परलोक साधून । साधुनी गेला ॥१॥ जेथें रजाचें प्राधान्य ।
त्याचें लोभीं वसे मन । ज्ञान सांगे मुखय करून । परि निष्ठा नाहीं
॥२॥ जेथें प्राधान्य तामस । तो द्वेषी आणि कर्कश । ज्ञान सांगे
अपरोक्ष । परि अंतरीं कठीण ॥३॥ जेथें प्राधान्य तूरी । तेथें
सत्त्व शांति दया । विवेक वैराग्य करूनियां । सर्वांसी भजे ॥४॥
जो वस्तु झाला केवळ । त्याचें अंतर केवळ । भूतमात्रीं दयाळ ।
सर्वांपरी भजत ॥५॥ जेथें रजतम वसती । तेथें द्वेष लोभ नांदती ।
त्याचे संगें ज्ञानज्योति । विज्ञोनि जाये ॥६॥ एकाजनादर्नी शरण ।
जेथें शुद्ध सत्त्वाचें प्राधान्य । तो वस्तुसी जाय मिळोन । सहर्जीसहज ७

२६०४. झणा तुम्ही विष्णुदास । तेणें पुरे तुमची आस ।
काळा पडे त्रास । नामस्मरणें करनी ॥१॥ उघडा मंत्र विठ्ठल
हरी । सदा वाचे जो उच्चारी । होतसे बोहरी । पातकांसी तात्काळ
॥२॥ न लगे कांहीं साधन । वाचे झणा रामकृष्ण । एकाजनादर्नी
शरण । कायावाचा मनेंसी ॥३॥

२६०५. आपुला न टाकीं पां आचार । उपजले कुळींचा वेव्हार ।
स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं वापा ॥१॥ त्यातें झणणें संसार ।
येर बोलणें असार । निष्ठावंत जे नर । देवाचि समान ॥२॥ अती-
तासीं द्यावें अन्न । गोब्राह्मणांचें पूजन । मुखीं नामस्मरण । तोचि
एक संसारीं ॥३॥ सांडोनियां गृह दारा । धांव घेतली डोंगरा ।
अंतरीं भरला सारा । विषयीक भाव ॥४॥ बकाचे परि ध्यान ।
नको नको अनुष्ठान । एकाजनादर्नी मन । स्थिर करीं सर्वदा ॥५॥

२६०६. नित्य नैमित्तिक कर्म आचरार्वा । तिहीं ते पावावी
चित्त शुद्धि ॥१॥ चित्त स्थिर होण्या करी उपासना । भजे नारा-
यणा एका भावे ॥२॥ विवेक वैराग्य प्राप्ति तत्प्रसादे । चित्ता
लागे वेध सद्गुरूचा ॥३॥ सद्गुरु रूपेने पूर्ण बोध होय ।
नित्य त्यांचे पाय हृदयी धरी ॥४॥ एकाजनार्दनी ठेवूनिया
मन । मनाचे उन्मन पावलासे ॥५॥

२६०७. न कळे ज्याचे विद्वान । हरिहर नेणती महिमान ।
शिणलें शेषाचे वदन । तो तटस्थ राहिला ॥१॥ ऐसा आकळ
त्रिभुवनी । न कळे वेदशास्त्रा मनी । पुराणांची आयणी ।
कुंठित जाहली ॥२॥ तो सोपा नाममंत्रे । वाचे वर्णितां पवित्ते ।
एकाजनार्दनी वक्त्रे । झणां रामकृष्ण हरीं ॥३॥

२६०८. कायावाचा मने छंद । धरा गोविंद हृदयी ॥१॥
नका जाऊं लिगाडामागे । ऐसें सागे वेदशास्त्र ॥२॥ पुराण पठन
यज्ञयाग । नोहे भाग कलीमांजी ॥३॥ एकाजनार्दनी नाम
सार । उतरील पार भवसागरी ॥४॥

२६०९. निवांत श्रीमुख पहावे डोळेभरी । तेणें सुरे अंतरीं
इच्छा कांहीं ॥१॥ चरणीं ते मिठी घालावे दंडवत । तेणें पुरे आर्त
सर्व मनींचें ॥२॥ ध्यान तें दृष्टी भरुनि पहावे । आलिंगन यावे
वेळेवेळां ॥३॥ हृदयकमळीं पहावा तैसा ध्यावा । एकाजनार्दनीं
विसांवा सहजचि ॥४॥

२६१०. शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता
आहे माझ्या ॥१॥ सर्वभावे जावे नाम वाचे गावे । जिवलग
भेटावे विठोवासी ॥२॥ साधुसंत गाती आनंदे नाचती । क्षेम
तयां प्रति यावे सुखें ॥३॥ एकाजनार्दनीं पाहतां विठ्ठल । जन्म-
भरण निवारेल हेळामात्रे ॥४॥

२६११. ध्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठें पां ॥१॥
त्याचे करारे चित्तन । मग तुझा न पडे न्यून ॥२॥ वाचे वदा
विठ्ठल साचा । सोइरा साचा अंतकाळीं ॥३॥ मार्गे पुढें उभा असे ।
एकाजनार्दनीं दिसे ॥४॥

२६१२. भुक्ति मुक्तिचा पांग आमुचीये गांवीं । जनीं जनार्दन

वागवी देह सर्व ॥१॥ भुक्ति आणि मुक्ति कासया तें वोक्षें । जनार्दननें सहजें निर्दाळिलें ॥२॥ कल्पक कल्पना आवरुनी ठायीं । जनार्दन पाही सबराभरित ॥३॥ त्याचियेनि सत्ते जाहलीसे मिळणी । एकाजनार्दनीं एकमय ॥४॥

२६१३. विश्वपालिता हे हरी । दासा केवीं तो आव्हेरी ॥१॥ नव मास गर्भवास । नाहीं भागला आम्हास ॥२॥ वाळपर्णी वांचविलें । स्तनीं दुग्ध तें निर्मिलें ॥३॥ कीटक पाषाणांत वसे । त्याचे मुखीं चारा असे ॥४॥ धरा धरा हा विश्वास । एकाजनार्दनीं त्याचा दास ॥५॥

२६१४. जनार्दन पायां धरुनियां राहे । संसार तो काय करील लुखें ॥१॥ स्वरूपाचें ज्ञान नोहे अनायासें । ज्याचें धृति पिसें लागलेंसे ॥२॥ जाणीव नेणीव सांडोनियां मागें । शरण रिधे वेगें एकाजनार्दनीं ॥३॥

२६१५. मेघदर्शनें मयूर नाचती । चंद्र दरुशनें चकोर सुखावती । ॥१॥ धेनुदर्शनें वत्सें सुखावती । साधुदर्शनें जीवां आनंदवृत्ती ॥२॥ सूर्यदर्शनें जीवातें सुख होय । पितृदर्शनें सुपुत्रा आनंद होय ॥३॥ मातृदर्शनें कन्या सुख माने । मित्रदर्शनें सुमित्रा आनंदी ठाणें ॥४॥ या रीती सतत चिंतितां हरी । एकाजनार्दनीं धन्य संसारीं ॥५॥

२६१६. स्वामीदर्शनें पतिता आनंद । देवदर्शनें संतोषे भक्तवृंद ॥१॥ यापरी आनंद सदा मनीं हरी । वांचुनी छंद बुजा नाहीं मनीं ॥२॥ एकाजनार्दनीं प्रेमयुक्त छंद । गीतीं गातां आवडीं गोविंद ॥३॥

२६१७. होउनी उदास । मागा प्रेभ साधकाश ॥१॥ उभा विटेवरी उदित । देतां न पाहे वित्त वित्त ॥२॥ जें जें पाहिजे जयालागीं । तें तें देतो त्या प्रसंगीं ॥३॥ न ह्याणे उत्तम चांडाळ । ऐसा भक्तीचा भुकाळ ॥४॥ एकाजनार्दनीं ह्याणा दास । करा आस निर्भय ॥५॥

२६१८. अगाध चरणाचें महिमान । वेदशास्त्रां पडिलें मौन ॥१॥ चरणें तारिले पाषाण । चरणें तारिले भक्तजन ॥२॥ तारि-

येलें प्रल्हादासी । उद्धरिलें अजामेळासी ॥३॥ एकाजनादनीं शरण ।
चरण तिहीं लोकीं पावन ॥४॥

२६१९. चरणांची थोरी । जाणे गौतम सुंदरी ॥१॥ हृदयाची
थोरी । भक्त जाणती परोपरी ॥२॥ करांची ती थोरी । जाणे सुदामा
निर्धारी । समचरणींची शोभा । एकाजनादने उभा ॥४॥

२६२०. चरण वंदिती कां निंदिती । तेही हरिपदा जाती ॥१॥
एक तरले चरण पूजितां । कोणी तरले चरण ध्यातां ॥२॥
चरण वंदितां तरली शिळा । निंदितां तारिलें शिशुपाळा ॥३॥
ऐसें चरणार्थें महिमान । एकाजनादनीं शरण ॥४॥

२६२१. नवजों योगाचिया वाटा । न चढों आगम निगम ता-
टा । न लागों जपमाळा खटपटा । आत्मनिष्ठा होउनी असों ॥१॥
विद्रुल उघडा विराजित । सवाह्याभ्यंतर नांदत ॥२॥ कमें कहनी
नव्हों कर्मठा । निष्कर्माच्या न लागों झटा । संतरज आमुचा वांटा ।
मुक्ति फुकटा तेंपे लाभे ॥३॥ न करूं दुस्तरें तीं तपें । न पडों अ-
ध्यात्म खरपें । एकाजनादनीं कृपे । आत्मसुख अमुप विचारिजे ॥४॥

२६२२. शहाणा तो जाणरे । उद्धवा आत्मत्वे पाहरे । नेणता
तो जाणरे । उद्धवा देहबुद्धीस वाहेरे ॥१॥ उद्धव झणे कान्होबा
सांगरे । गोडा गोडा गोष्टी स्वभावरें । निज गोडा गोष्टी ऐकतां ।
वित्त चैतन्य पावेरे ॥२॥ सज्ञान तोचीरे उद्धवा । ज्याची जाणीव
विरे । अज्ञान तोचीरे उद्धवा । ज्ञानगवें हुंबरे ॥३॥ साधु तोचिरे
उद्धवा । जो राद्वस्तुतें दावी । असाधु तोचीरे उद्धवा । देहीं प्रपंची
गोंवी ॥४॥ धर्मिष्ठ तोचीरे उद्धवा । जो जन्ममरण निचारी । अध-
र्मी तोचीरे उद्धवा । लोभ दंभ शरीरी ॥५॥ सुख तें जाणरे उद्धवा ।
जेथें मी तूं पण नुरे । दुःख ते जाणरे उद्धवा । काम सुखासी झुरे
॥६॥ शम तो जाणरे उद्धवा । ज्याची आत्मत्वे बुद्धि । दम तो जाणरे
उद्धवा । जो त्यागी उपाधी ॥७॥ धृतीची धारणारे उद्धवा । जिव्हा
उपस्थ जिंके । सोलीव करंटा तोचीरे उद्धवा । जिव्हा उपस्थीं आ-
टके ॥८॥ तप तें जाणरे उद्धवा । निव्य नामस्मरण । अभागी
तोचीरे उद्धवा । नामीं विन्मुखपण ॥९॥ बळिया बळिष्ठ तोचीरे

उद्धवा । निज मानसीं जिकणें । नपूसक तोचीरे उद्धवा । मनामार्गे
 धावणें ॥१०॥ लाभ तो जाणरे उद्धवा । नित्य भगवद्भक्ति । अलाभ तो
 जाणरे उद्धवा । नित्य विषयासक्ति ११ सत्य तें जाणरे । उद्धवा सम ब्रह्म
 देखणें । असत्य तेंचिरे उद्धवा । जो देह मी ह्याणे ॥१२॥ वाचा सत्य
 अनुवादणें । तें लोक सत्य । सम ब्रह्म न देखणें । तें अलस्य निर्धूत
 ॥१३॥ उत्तम धर्म तोचीरे उद्धवा । निजधर्म ज्या गांठीं । अधम
 तोचीरे उद्धवा । धनलोभीया दृष्टी १४ पावन यज्ञ तोचीरे उद्धवा ।
 द्विजमुखीं अर्पें । अधम यज्ञ तो उद्धवा । लोभावरी समर्पें ॥१५॥
 वरिष्ठ लक्ष्मी ती जाणरे उद्धवा । सर्वभावी निरास । अलक्ष्मी तेरे
 उद्धवा । ज्यासी आशापाश १६ भाग्य तें जाणरे उद्धवा । वैराग्य बाणे ।
 अभाग्य तेंचिरे उद्धवा । जो देहीं मी ह्याणे ॥१७॥ ईश्वर तोचीरे
 उद्धवा । ज्याची सर्वसत्ता । अनीश्वर तोचीरे उद्धवा । ज्या-
 चे स्त्री आधीन जीवित ॥१८॥ पवित्र तोचिरे उद्धवा । कर्मी ब्रह्म
 प्रीति । अपवित्र तोचिरे उद्धवा । कर्मी बद्धप्राप्ति ॥१९॥ पंडित
 तोचिरे उद्धवा । जो देह अहंता छेदी । मूर्ख तोचिरे उद्धवा । देह
 अभिमानी बुद्धी ॥२०॥ संन्यासी तोचिरे उद्धवा । सर्व संकल्प
 त्यागी । परगृही तोचिरे उद्धवा । मोह ममता अंगी ॥२१॥ स्वर्ग
 तो जाणरे उद्धवा । नित्य संगसतीं । नरक तो जाणरे उद्धवा ।
 नित्य अधर्मी वृत्ती ॥२२॥ सखा तो जाणरे उद्धवा । स्वयें
 सद्गुरुराव । वैरी तो जाणरे उद्धवा । देहीं अहंभाव ॥२३॥ दरिद्री
 तो जाणरे उद्धवा । ज्यासी लोत्सव चितीं । कृपण तोचिरे उद्धवा ।
 द्रव्यदारा आसक्ती ॥२४॥ एकाजनादनीं कवित्व । चितीं चैतन्य
 गोड । एकी एकही धरितो । पुरे सर्वही कोड ॥२५॥

२६२३. भावें जनादैन बोले उद्धवासी । बारे तूं परीयेसीं गुह्य
 गोष्टी ॥१॥ गुह्य गोष्टी तुज सांगतो निघ्रांत । हृदयें फुटत आनं-
 देसी ॥२॥ आनंदाचा रस न संडी प्रसंग । होसी जीवलग ह्याणो-
 नियां ३ ह्याणोनी उद्धवा तुजसी बोलतां । भेदाचीये वार्ता नाहीं मंज
 ४ मज तुज कांहीं नाहीं भिन्न भेद । कैवल्याचा सिद्ध तूंची एक ५
 तूंची एक भक्तामाजी शिरोमणी । आवडसी भनीं सर्व काळ ॥६॥

सर्वकाळ तुज ध्याईं अहर्निशीं । आनंद मानसीं समाधान ॥७॥
समाधी विश्रांति मंडण ज्ञानाचा । नाहीं प्रपंचाचा लेश काहीं
॥८॥ काहीं एक कृष्णमुखीं गोष्टीलागीं । उद्धव सर्वांगीं श्रवणार्थ
॥९॥ श्रवणीं सादर हरिमुख न्याहाळी । सुखाचे कळोळीं प्रेमयुक्त
१० प्रेमयुक्त पाहे सांवळें रूपडें । तेज चहुंकडे फांकतसे ११ फांकतसे
तेज कुंडलाचे दाढी । वैजयंती कंठीं वनमाळा १२ वनमाळा मुद्रिका
चिद्वर्ते सुगुटा । कासेसी गोमटा पीतांबर ॥१३॥ पीतांबरधारी
श्रीमुख सुंदर । चरणीं तोडर गर्जतसे ॥१४॥ गर्जती नेपुरे आरुणे
रंगीला । टिळक रेखिला केशराचा ॥१५॥ केशराचा टिळक कुंक-
माचीं पदें । उद्धव स्वानदें लोळतसे ॥१६॥ लोळतां देखिला भक्त
वेळाइते । आर्लिंगन देत उध्दवासी ॥१७॥ उद्धवा मज चाड नाहीं
तपसाधनीं । नामसंकीर्तनीं प्रीत सदा १८ सदा माझें नाम गाती जे
भावेसी । त्यासी मी मानसीं न विसवें ॥१९॥ न विसवें भक्ता नाम
जया मुखीं । सरता तिहीं लोकीं होय जाणा ॥२०॥ जाणा नामा-
सरी न पवे ब्रह्मज्ञान । तीर्थादि भ्रमण व्यर्थ पाही ॥२१॥ पाहे परं
प्रल्हाद आसनीं शयनीं । नामाहीवांचोनीं दुजे नेणे ॥२२॥ दुजे
नेणे एक द्रौपदी बहीणुली । हर्षें ते वेल्हाळी नाम स्मरे ॥२३॥ नाम
स्मरतां गर्जेद्रा तुटलें बंधन । पतीतपावन नाम श्रेष्ठ ॥२४॥ नाम
सुखानंदें भवानीशेकर । जपे निरंतर नाम माझें ॥२५॥ माझ्या
नामरंगीं गोपाळ गजरीं । घालती घुमरी आल्हादेसी ॥२६॥ आल्हादें
नाचती प्राण माझे ठायीं । सर्वासी मी पाहीं त्यासारिखा २७ सारिखाची
होय थोरा अपिण साना । जैसी हे वासना जनार्दनीं ॥२८॥ जना-
ईना गातां धाक यमदूतां । यणें जाणें वार्ता तेथें कैची २९ कैचा
कळिकाळ पळे दशदिशा । माझ्या नामासरिसान राहेची तो ॥३०॥
चित्त मनें शुद्ध गाती माझें नाम । त्याचें दासीकाम करीन सत्य ३१
तख बोळंगणें भक्ताचे रंगणीं । वंदी पायवणी निजभावे ॥३२॥
। वाचा मी भोक्ता नावडेची काहीं । नामालागीं पाहीं अंकीत मी ३३
अंकीत मी होय श्रवणीं संतुष्ट । तयासी वैकुंठ आइतेंची ॥३४॥ आई-
।।ची ठेवी जीव तयावरी । निबलोण करी वेळोवेळां ॥३५॥ वेळोवेळां
ए. ४१

त्याचे द्वारीच तिष्ठत । नाहीच पहातां मीनामान ॥३६॥ मनामान
 सर्व सांडिले उद्धवा । भक्तिप्रेमभावा लागोनियां ॥३७॥ लागवेग
 मज सप्रेम कीर्तनी । लक्ष्मी डावळोनि नामप्रेम ॥३८॥ प्रेम नाही
 मज योगी हृदय कमळी । सविता मंडळी स्थिर नव्हे ॥३९॥
 नव्हे मी संतुष्ट महा यज्ञदानी । पंचाम्नि साधनीं चाड नाही ॥४०॥
 चाड असे जेथें हरिनाम गाती । त्यांच्या पुण्या मिति ब्रह्मा
 नेणे ॥४१॥ ब्रह्मयाचा सुत नारद विख्यात । स्वबोधे झुळत
 नामबळें ॥४२॥ नामबळें देखा तरला चांडाळ । नेला अजा-
 मेळ मुक्तिपंथा ॥४३॥ मुक्तिपथें नेली नाम घेतां वाणी । ता-
 त्काळ कुंटणी तारियेली ॥४४॥ तारिल्या गोकुळीं गोपिका सुंदरी ॥
 त्यांचे शरीरीं मीच वसें ॥४५॥ वसें घरोघरीं प्राण माझे
 ठायीं । न विसंबती पाही क्षण मज ॥४६॥ मज आठविती उठतां
 बैसतां । दळितां कांडितां नाम माझे ॥४७॥ मज आठविती
 चालतां बोलतां । गाइतें दुहीता नाम माझे ॥४८॥ माझिये
 स्मरणीं सुखाचे शेजारीं । प्रीति पडिभरी चित्त त्यांचें ॥४९॥ चि-
 त्ताचा चोरटा ज्यासी जैसा भाव । त्यासी मी वासुदेव तैसा होय
 ॥५०॥ होय ज्यासी माझे भजनीं संग्रम । त्यासी मी आत्माराम
 प्रियकर ॥५१॥ प्रियकर आत्मा म्हणोनियां जाण । केलें निरूपण
 भक्तराया ॥५२॥ भक्तासी उपाव नामींच विस्तार । नाहीं आंन थोर
 नांभेविण ॥५३॥ नाम सारासार आंविष्या चौपन्न । करिती पठण
 निज भावें ५४ भावें उच्चारी होय पाप धुणी ॥ एकाजनादनीं संकीर्तन ५५

मनास उपदेश.

२६२४. मन एके ठायीं । राहे ऐसें करीं कांहीं ॥१॥ सर्व साध-
 नांचें सार । मनीं करावा विचार ॥२॥ एकाग्रते मन । करूनि
 करावें भजन ॥३॥ मन जिंकावें पां आधीं । तेणें तुटेल उपाधी ॥४॥
 एकाजनादनीं मन । दड देवावें बांधून ॥५॥

२६२५. मनैं करूनि विश्वास । संतचरणीं वहरि दास ॥१॥
 शाणीक न लगे साधन । मन आवरुनी करी भजन ॥२॥ मन

श्रीं मुष्टीमाजी । वाउगा तूं न शिणे सहजी ॥३॥ मन-हड देवा-
प्रायीं । एकाजनादेनीं पाहीं ॥४॥

२६२६. मनें कल्पोनियां केली विटबना । हिंडविलें रानां वास-
नेच्या ॥१॥ तैसें नका करूं वाउगें चित्तन । मन आकळून कार्य करा
॥२॥ मनाचें आकलन करावें परं आधीं । वाउगी उपाधी तुटतसे
॥३॥ एकाजनादेनीं आवरुनी मन । मग करीं भजन सुखरूप ॥४॥

२६२७. नका धावूं तुह्मी सैरा । मना मागें या सत्करा ॥१॥
मन करा पें आधीन । तेणें जोडे संतचरण ॥२॥ मन आहे महा-
पापी । लावावें तें हरिरूपीं ॥३॥ मन स्थिर करुनी निश्चयें ।
एकाजनादेनीं पाहे ॥४॥

२६२८. करितां अनुष्ठान । मन धावे सहज जाण ॥१॥ मंत्र
तंत्र यंत्र भेद । मनें केला वादावाद ॥२॥ आधीं मनातें जिकावें ।
सहज रूप मग पहावें ॥३॥ मन करीं आधीन आधीं । एकाजनादेनीं
तुटे व्याधी ॥४॥

२६२९. मन करूनियां साधन । वाचे स्मरें तूं गोविंद ॥१॥
तेणें साधे सर्व काज । सकळ साधनाचें निज ॥२॥ मन धरीं एक-
मुष्टी । वाचे जपें नाम गोष्टी ॥३॥ मन धावे भलतीकडे । साधन
चांयां जाय कोडे ॥४॥ मन आवरुनी साधन । तेणें पावसी निजखण
॥५॥ खूण सतावांचुनी । एकाजनादेनीं ध्यानीं ॥६॥

२६३०. न करीं सायास आणिक संकल्प । चांयांचि विकल्प
न धरीं मनीं ॥१॥ मनाचें जें मन करीं तें स्वाधीन । तेणें नश्रायण
कृपा करीं ॥२॥ एकाजनादेनीं टाकूनि कल्पना । श्रीसंतचरणा शरण जाई ३

२६३१. मन करूनियां स्थिर । हृदयीं ध्याई तो साचार ॥१॥
मग सुखाची वसती । सदा समाधान चित्तीं ॥२॥ समाधी समाधान ।
सहज घडे ब्रह्मज्ञान ॥३॥ तुटे संसाराचा कंद । वाचा नामस्मरण
छंद ॥४॥ हेचि साधनांचें सार । सदा चित्तीं परोपकार ॥५॥ एका-
जनादेनीं ध्यानें । ध्यानीं मनीं जनादेन ॥६॥

२६३२. अखंड सदा ध्यानें । पांडुरंगी लावा मन ॥१॥ ऐसा
खदार हा हिरा । टाकुनी वेंचिताती गारा ॥२॥ अमृत सांडोनी ।
दळें घेती काजवणी ॥३॥ कामधेनु कल्पतरु । एकाजनादेनीं आगरु ४

२६३३. मन मनासी होय प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभि-
मान ॥१॥ पावोनि गुरु कृपेची गोडी । मना मन उभवी गुडी ॥२॥
साधकें संपूर्ण । मन आवरावें जाण ॥३॥ एकाजनार्दनी शरण ।
मनें होय समाधान ॥४॥

२६३४. संकल्प विकल्प जाण । हेंचि मनाचें लक्षण ॥१॥ सुख
दुःख उर्मी । मन वर्ते धर्माधर्मी ॥२॥ स्वर्ग नरक बंध मोक्ष । मन
जाणतें प्रत्यक्ष ॥३॥ शुभ अशुभ कर्म । मनालागीं कळे वर्म ॥४॥
करा निःसंकल्प मन । ह्याणे एकाजनार्दन ॥५॥

२६३५. मनाचा सविस्तर । ऐका तुझी वो निर्धार ॥१॥ मनें
केलें सगुण निर्गुण । मनें दाखविलें चैतन्य ॥२॥ मनें नागविलें देवा ।
मनें लोळविलें जीवां ॥३॥ मन अज्ञानाची राशी । मन धावें तें सा-
यासी ॥४॥ एकाजनार्दनी मन । दृढ ठेवावें बांधोन ॥५॥

२६३६. मना तूं परम चांढाळ । अधम खळाहूनि खळ । वि-
षयीं तळमळ । बहु करसी प्रापिष्टा ॥१॥ धरीं विठलीं विश्वास ।
आणिक नकोरे सायास । वाउगा तो सोस । सांडीं सांडीं अधमा
॥२॥ करीं संतांचा सांगात । पूर्ण होती मनोरथ । न धरीं दुजा
हेत । विठलावांचुनी ॥३॥ बहु सांडीं तूं भाषण । आणिक न करीं
साधन । एकाजनार्दनी शरण । विठलांसी निधे पा ॥४॥

२६३७. मना तूं अधीर अधीर । बहु पातकी पामर । न रहासी
स्थिर । क्षणभर निश्चये ॥१॥ किती शिकवावें तूतें । नायकसी
एक चितें । बहु गुणें बोलतां तूतें । नायकसी पामरा ॥२॥ एक-
पणें धरीं भाव । दृढ चितों विठलराव । वाउगा तो भव । नको
धरूं आणीक ॥३॥ हेंचि धरीं शिकविलें । कांहीं तको आन दुजे व-
हिलें । एकाजनार्दनी बोलें । करुणा भरीत मनासी ॥४॥

२६३८. बैसतां निश्चळ । मन करी तळमळ ॥१॥ ध्यान-
धारण ते विधी । मनें न पावेची सिद्धी ॥२॥ जप तप अनुष्ठान ।
अवधे मनेची मळीन ॥३॥ दया शांती क्षमा । मनें न येती समा
॥४॥ ऐशा मना काय करावें । कोठें निवांत बैसावें ॥५॥ एका-
जनार्दनी शरण । मन धात्रे सहजपण ॥६॥

२६३९. कौतुक वाटतें मनाचें । नामस्मरण नेघे साचें ॥१॥
कां रे मानिशी कांटाळा । मना खळा अधम तूं ॥२॥ नायकशी
शिकविलें । धांवशी वहिलें स्वइच्छा ॥३॥ सांगतां तें नायकसी ।
एकाजनार्दनीं झणे तुजसी ॥४॥

२३४०. सांडी मांडी नको करूं । घाउगा भरूं श्रमाचा ॥१॥
जेथें तेंथें धांवे मन । करा खंडन तथाचें ॥२॥ नका घालूं गोवा-
गुंती । तेणें फजिती मार्गें पुढें ॥३॥ एकाजनार्दनीं भाव । अवघा
दिसे देवाधिदेव ॥४॥

२६४१. वेहीं शत्रू वसती दूर देशीं । येतां बहु दिवसलागती
तयांसी ॥१॥ बाह्य शत्रूचें अल्प दुःख । मन शत्रूचें वभे अशेख ।
॥२॥ आरानी शयनीं एकांतीं । जपीं अथवा ध्यान स्थितीं ॥३॥
ऐशिया मनातें न जिकितां । देवपण न ये हातां ॥४॥ देवपणाचे
भुलले हावे । एकाजनार्दनीं नेणती देवें ॥५॥

२६४२. मनें ब्रह्मादिकां केलीसे थोकडी । तेंथें परवडी कोण
मानवाची ॥१॥ इंद्रिय न चाले मनाविण देखा । मनाची मन-
रेखा चुलघवे ॥२॥ शस्त्रें तें न तुट्टे जळें तें न बुडे । ऐसें तें
पोवाडे मनें होती ॥३॥ एकाजनार्दनीं मन तें स्वाधीन । करितां
सर्वे यज्ञ हातीं जोडे ॥४॥

२६४३. मना तुज्जी बुद्धि नको वा ही । संत समागमीं राहीं ।
यापरतें कांहीं । तुजें नको सर्वथा ॥१॥ मीपणाचा ठावो । टाकीं
टाकीं हा संदेहो । पडसी प्रवाहो । वाउगाची शिणसी ॥२॥ बहुत
मतमतांतरे । कासया शिणसी रे आदरे । संतचरणीं झुरे । रात्र-
दिवस मानसीं ॥३॥ कार्याक वाचीक सर्वथा । भजे भजे पंढरिनाथा ।
एकाजनार्दनीं तत्त्वतां । संतचरणीं लीन होय ॥४॥

२६४४. तुजियाची निंदा नको रे करूं मना । चितीं या
चरणा संतांचिया ॥१॥ होऊनि उंदास गाईं सदा नाम । बैसोनि
निष्काम एकांतासी ॥२॥ एकांतींची गोडी शंभु जाणे जोडी । आ-
णिका परवडी न केले कांहीं ॥३॥ एकाजनार्दनीं रामनाम सार ।
करितां उच्चार आळस नको ॥४॥

२६४५. मना नको नको हिंडो दारोदारी । कष्ट झाले भारी
येतां जातां ॥१॥ कल्पना सोडोनि संतांसंगे राहें । सर्व सुख आहे
त्याचे पार्थी ॥२॥ ज्याच्या दृशने शोक मोह जळे । पाप
ताप पळे काळभय ॥३॥ जवळीच दिसे भावितां भावितां ।
एकाजनादर्दनीं ध्यातां, सुख मोठें ॥४॥

२६४६. मना साडीं विषय खोडी । लावीं विठ्ठलेशी गोडी
॥१॥ आणीक न लगे साधन । एकलें मन करी उन्मन ॥२॥ वि-
ठ्ठल विठ्ठल सांवळा । पाहें पाहें उघडा डोळा ॥३॥ एकाजनादर्दना
शरण । मनचि होय विठ्ठल पूर्ण ॥४॥

२६४७. अरे अरे मना । कांहीं करीं विचारणा ॥१॥ शरण
विठोबाची जाई । मग राहीं भलते ठाई ॥२॥ वाउगा तूं सोस ।
मना न करीं सायास ॥३॥ येतो काकुलती । एकाजनादर्दनीं प्रीती ४

२६४८. न करीं तळमळ मना । चितीं चरणां विठोबाचे ॥१॥
राहें क्षणभरी निवांत । न करीं मात दुजी कांहीं ॥२॥ संतचरण
वंदी माथां । तेणें सर्वथा सार्थक ॥३॥ एकाजनादर्दनीं मात । मना
एकें तूं निवांत ॥४॥

२६४९. आणीक साधनीं नको गुंतू मना । धरीं या चरणां
विठोबाच्या ॥१॥ वाउगा बोभाट कासया खटपट । पंढरीची वाट
सोपी बहु २ एकाजनादर्दनीं कायावाचा मनें । सतत रहाणें संतपार्थी ३

२६५०. आणीकाची आस नको करूं मना । चितीं तूं चरण
विठोबाच्या ॥१॥ वचि नाम गाये वचि नाम गाये । वचि नाम
गाये विठोबाचें ॥२॥ करकटीं उभा चंद्रभागे तटीं । पुंडलिकापाठीं
घरुनि ध्यान ॥३॥ ठेविले चरण दोन्ही विठेवरी । वाट पाहे
हरी भाविकाची ॥४॥ एकाजनादर्दनीं उभारुनी बाह्या । आलं-
गीत आहे भाळे भोळे ॥५॥

२६५१. अंतरींचा भाव दड धरीं मना । सेवीं तूं चरणां विठो-
बाच्या ॥१॥ साधन आणीक नको कष्ट कांहीं । राममुखीं गायीं
सदा नेमै. ॥२॥ आकार निराकार सर्वही ध्यापक । तो उभा
सम्यक समपर्दी ॥३॥ एकाजनादर्दनीं वाहूनियां आण । विठ्ठलाचे
चरण ध्यावे आधीं ॥४॥

२६५२. वाजगी उपाधी न करी रे मना । चितीं यां चरणा
राघवाच्या ॥१॥ अंतकाळीं सखा कोणी नाही दुजा । पुत्रां मल्ली
वोजा न ये कामा ॥२॥ चालतांचि देह हणती माझा माझा । अंत-
काळीं पैजा यम बांधी ॥३॥ एकाजनादनीं सर्व हें मायीक । शाश्वत
तो एक श्रीरामनाम ॥४॥

२६५३. मना तूं एक माझी मात । श्रीविठ्ठलीं धरीं कां रे हेत
॥१॥ कांहीं पडतां जड भारी । वाचे म्हणे विठ्ठलहरी ॥२॥ तुजही
खूण निर्वाणी । शरण एकाजनादनीं ॥३॥

२६५४. मना एक हे विनंती । तूं न करीं दुजी खंती । विठ्ठला-
वांचुनी प्रीती । दुजी नको आणीक ॥१॥ वाउगा तूं न करीं सोस ।
दड घालीं तूं कास । धरीं पां विश्वास । विठ्ठलचरणीं ॥२॥ सांडीं
माझे आणि तुझे । वाउगे नको वाहूं बोझे । निपजती बीजे ।
संतवरणीं सकळ ॥३॥ होंचि साधनांचें सार । श्रीविठ्ठलमंत्र उच्चार ।
एकाजनादनीं वेरझार । येणें तुटे समूळ ॥४॥

२६५५. मना निश्चय तूं करीं । ह्मणे जाईन पंढरी ॥१॥
नेम धर्म हाचि माझा । पंढरीवांचुनि नाही दुजा ॥२॥ सर्व
तीर्थांचें माहेर । विटे उभा कटीं कर ॥३॥ आवडीनें धरा
भाव । एकाजनादनीं भेटे देव ॥४॥

२६५६. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल
विटेवरी ॥१॥ मना जाय तेथें मना जाय तेथें । मना जाय
तेथें पंढरीये ॥२॥ पुरतील काम निवारेल गुंती । आहे ती
विभ्रांति संतसंगें ॥३॥ आषाढी कार्तिकी सोहळा आनंद ।
मिलालासे वृंद वैष्णवांचा ॥४॥ एकाजनादनीं आनंदीं आनंद ।
तेणें परमानंद डुळतसे ॥५॥

२६५७. विठ्ठल पंढरपूर निवासी । विठ्ठल उभा भिवरेसी ।
विठ्ठल पुंडलिकापाशीं । भक्ति प्रेमेशी तिष्ठत ॥१॥ जाई जाई
मना तेथें । सुखें वैष्णव नाचती जेथें । ब्रह्मानंद पद दरशनमात्रें ।
देत आहे भक्तांसी ॥२॥ सुलभ सुलभ मंत्रराज । शंभु जाणे निज-
विज । एकाजनादनीं युज । सांगतसे भाविकां ॥३॥

२६५८. लाभें लाभ हातांसी ये । होचि सोय धरीं मना ॥१॥
वाउगा सोस नको वाहूं । सुखें गाऊं विठ्ठला ॥२॥ नको नको
ध्रम पसारा । सैरा वैरा धावूं नको ॥३॥ निवांत सेवीं हरिकीर्तना ।
एकाजनार्दनीं म्हणे मना ॥४॥

२६५९. निवांतपणें मना चिंती तूं चरणा । आणिक कल्पना
न करीं कांहीं ॥१॥ चिंतीं पां विठ्ठल कायावाचा मनें । संसार
बंधन तुटेळ तेणें ॥२॥ संसाराची वार्ता नुरेचि पां कांहीं । आणिक
प्रवाहीं पडूं नको ॥३॥ एकाजनार्दनीं विठ्ठलनामी छंद । मना तूं
गोविंद आठवीं कां रे ॥४॥

२६६०. मना ऐक एक मात । धरी हरिनामीं हेत ॥१॥
तेणें चुकती बंधनें । वाचे म्हणे नारायण ॥२॥ नारायण नाम ।
तेणें सर्व होय काम ॥३॥ दृढ धरीं भावं । न करीं आणिक उपाव
॥४॥ उपाव न करीं कांहीं । शरण देवासी तूं जाई ॥५॥ एकाजना-
दर्दनीं मन । करीं देवासी अर्पण ॥६॥

२६६१. मना तूं एक करीं । वाचे आठवीं श्रीहरी ॥१॥ आणिक
न करीं साधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥ सर्वकाळ हाचि धंदा ।
वाचे आठवीं गोविंदा ॥३॥ तेणें जीवा सोडवण । शरण एकाजनार्दन ४

२६६२. अरे अरे मना । सत्य सत्य धरीं ध्याना । पंढरीवा
राणा । वेध ठेवीं तयाचो ॥१॥ तुज नाही रें बंधन । सहज आकळे
ब्रह्मज्ञान । वाउगें शोधन । नको करूं ग्रंथांचें ॥२॥ मागां तुज
शिकविलें । परि तूं रे नायकशी बहिलें । तुझें हित तुज कथिलें ।
शुद्धि करीं कांहीं ते ॥३॥ तूं अनिवार सर्वासी । ह्मणोनी कवि
भाकितीं तुजसी । शरण गुरुजनार्दनासी । एका भावें जाई तूं
॥४॥ एकाजनार्दनीं शरण । जातां होईल समाधान । वाउगें
नको ध्रमण । चरणीं राहें निवांत ॥५॥

२६६३. अरे माझ्या मना । नित्य भजे नारायणा ॥१॥ तेणें
तुटेळ बंधन । उभय लोकीं कीर्ति जाण ॥२॥ मिळेल सकळ संपत्ति ।
नाश पावेल विपत्ति ॥३॥ प्राप्त होय ब्रह्मपद । वाचे वदावा गोविंद
॥४॥ एकाजनार्दनीं मन । सदा चिंती नारायण ॥५॥

२६६४. माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥
तेणें निरसेल बंधन । मुखीं वदें नारायण ॥२॥ ब्रह्मरूप होय काया ।
माया जाईल विलया ॥३॥ होय सर्व सुख धणी । तुके जन्ममरण
खाणी ॥४॥ झणे एकाजनार्दन । सदा समाधान मन ॥५॥

२६६५. मनें नागविलें बहुतापरी । धांव धांव तूं श्रीहरी ॥१॥
आतां माझें मन । दृढ ठेवावें आकळून २ वाहात चालिलों मनासागें ।
बुडतसे प्रपंच गंगे ३धावें धावें विठाबाई । एकाजनार्दनीं लागे पार्यां ४
२६६६. काय तुझें वेंचे देवा । मन आपुलें स्वाधीन ठेवा ॥१॥
हेंचि मागणें तुजप्रती । वारंवार हे विनंती ॥२॥ माझी ठेवा
आठवण । झणे एकाजनार्दन ॥३॥

२६६७. माझ्या मनाचें तें मन । चरणीं ठेवावें बांधून ॥१॥ मग
तें जाळं न शके कोठें । राहें तुमच्या नेहटें ॥२॥ मनासी तें बळ ।
देवा तुमचें सकळ ॥३॥ एकाजनार्दनीं देवा । मन दृढ पार्यां ठेवा ॥४॥

२६६८. पार्यां ठेविलिया मन । सहज होईन उत्तीर्ण ॥१॥ आलों
ज्या कारणा । तेंचि करवा पंढरीराणा ॥२॥ वाउगी ती आस । मनीं
नसावी सायास ॥३॥ येतो काकुलती । एकाजनार्दनाप्रती ॥४॥

२६६९. तापलीया तापें शिणलीया मारणीं । पोहे ठाकी वेगीं
कृष्णकथा ॥१॥ कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां
वोल्हावसी ॥२॥ वोल्हावळें मन इंद्रियां टवटवी । गोपिराज जीवीं
सांठविलें ॥३॥ सांठविलें जीवीं जाणा याची खुणा । जरी होय
करुणा सर्वांभूती ॥४॥ सर्वांभूती राम दृष्टीचें देखणें । नाहीं दुजें
पणें आडवस्ती ॥५॥ आडवस्ती नाहीं एकाजनार्दनीं । श्रीरामा-
वांचुनी आन नेणें ॥६॥

२६७०. तुज सांगतसें मना । पाहें पंढरीचा राणा ॥१॥ नको
दुजा छंद काहीं । राहें विठ्ठलाचें पार्यां २ विषयीक वासना । सोडीं सोडीं
सत्य जाणा ॥३॥ जेणें घडे सर्व सांग । फिटे संसाराचा पांग ॥४॥
झणे जनार्दनाचा एका । सुलभ उपाव नेटका ॥५॥

२६७१. जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें
पंढरीये ॥१॥ तयाचे चरणां मिठी घालीं मन । नाहीं तुज यातना

जन्मकोटी ॥२॥ चंद्रभागे स्नान पुंडलीक भेटी । पूर्वजां वैकंठीं
मार्ग सोपा ॥३॥ महाद्वारीं नाचा जोडोनियां पाणी । पुढें चक्र-
पाणी उभा विटे ॥४॥ एकाजनादर्नीं तयांसी भेटतां मोक्ष ।
सायुज्यता पायीं लागे ॥५॥

२६७२. मन रामीं रंगलें अवघें मनचि राम जालें । सबाह्य
अभ्यंतरीं अवघें रामरूप कोंदलें ॥१॥ चित्तचि हारपलें अवघें
चैतन्यचि जालें । देखतां देखतां अवघें विश्व भावळलें । पहातां पहातां
अवघें सर्वस्व ठकलें ॥२॥ आत्मयारामाचें ध्यान लागलें मज कैसें ।
क्रियाकर्म धर्म अवघें येणेंचि प्रकाशे । सत्य मिथ्या प्रकृति पर रामचि
अवघा भासे ॥३॥ भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योगस्थिति ।
निर्धारितां न कळे रामस्वरूपीं जडली प्रीति । एकाजनादर्नीं अवघा
रामची आदिअर्ती ॥४॥

भाग तिसरा-

आत्मस्थिति.

उपासना.

२६७३. येउनी नरदेहा गमाविलें आयुष्य । नाहीं हृषिकेश
स्मरला मनीं ॥१॥ मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम
जन जाहलों देवा ॥२॥ नाहीं तें ऐकिलें कीर्तन संतांचें । कर्ण बधिर
साचे जाहले देवा ॥३॥ करें नाहीं केला दानधर्म कांहीं । ऐसा अ-
पराधी पाहीं जाहलों देवा ॥४॥ चरण न चालती तीर्थयात्रेप्रती ।
ऐसा आत्मघाती जाहलों देवा ॥५॥ एकाजनार्दनीं संसाराचा छंद ।
नाहीं तो गोविंद आठविला ॥६॥

२६७४. कासया निर्मिला अपवित्र संसार । न घडे विचार
योग्यायोग्य ॥१॥ दिननिशीं मना द्रव्याची वासना । परी ना-
रायणा स्मरण नाहीं ॥२॥ ऐसा मी भुललों प्रपंच लिगाडीं । एका-
जनार्दनीं उडी घालीं देवा ॥३॥

२६७५. कासया संसार लाविला छंद । तें हा गोविंद अं-
तरला ॥१॥ न कळे दिवस जातो तें कळेना । संसार भ्रमणा फिरतसों
॥२॥ एकाजनार्दनीं भाकितो करुणा । माझिया वचना चित्त द्यावें ३

२६७६. आशामनीपातृष्णा बांधिती दांवणीं । सोडवी
चक्रपाणी संतसंगें ॥१॥ कामक्रोधलोभ याचा पसार । पा-
डिती विसर तुझा देवा ॥२॥ मोह ममता भ्रांति ढकलिती कूर्पी ।
दावी त्रै सोपी वाट आम्हां ॥३॥ जनार्दनाचा एका विनवी सर्वांतें ।
भजा एकचित्तें विठोबासी ॥४॥

२६७७. आशा पाश देवा नको या संसारीं । नको चौन्यां-
यशीं फेरी वेरझार ॥१॥ सोडवी देवा कुसंगा टाकून । मन तें
उन्मन तुझे चरणीं ॥२॥ एकाजनार्दनीं मनोगत सिद्धी । कै कृपा-
निधी पुरवाल ॥३॥

२६७८. जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे
॥१॥ लिगाड तें मुळीं वांयां । जैशी छाया अंधींची ॥२॥ विषयक-
र्दमाचे मेळीं । विठ्ठल वनमाळी येवो आतां ॥३॥ एकाजनादर्नीं
ध्यास । अवधी आस पायां पै ॥४॥

२६७९. सांचित माझे वोखटें देवा । तुझी केशवा काय करा
॥१॥ पहा वासुगी शिव कंठीं । क्षुधा पोटीं वायूची ॥२॥ एका-
एकाजनादर्नीं शरण । कर्मचि गहन पै माझे ॥३॥

२६८०. धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग
गोष्टी । मी गुंतलो कामा ॥१॥ तारुण्य अभिमानें । अंगी भरला
ताठा । विषय संपत्तीचा । मज फुटला फाटा ॥२॥ विषय भोगितांना ।
देह पोसलें माझे । स्वहित आठवेना । ध्यान चुकलों मी तुझे ॥३॥
विषया मोकलिलों । तुज शरण मी आलों । एकाजनादर्नीं पायीं ।
लीन मी जाहालों ॥४॥

२६८१. धांव नारायणा । माझ्या दुःखाच्या निरसना ॥१॥
संसारें मी कष्टलों । तुजलागीं शरण आलों ॥२॥ कोण सोडवील
आतां । तुजविण जी अनंता ॥३॥ तूंचि मायबाप । निवारिती
सर्वे ताप ॥४॥ एकाजनादर्न पाय । धरुनियां चितीं राहे ॥५॥

२६८२. धांवे धांवे श्रीहरी । निवारी संसार बोहरी ॥१॥
आडलियाचा विसांवा । धांवे पावे तूं केशवा ॥२॥ तूं दीनदयाळ
हरी । आपुले आझा जतन करी ॥३॥ अंकित भक्तांचा । ऐसी
बोले वेदयाचा ॥४॥ एकाएकीं जनादर्नीं । आठ सहस्र बोले वाणी ५

२६८३. तुजविण आम्हां कोण आहे देवा । धांव यादवरावा
मायबापा ॥१॥ पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति
तुजवीण ॥२॥ जन्ममरणाचा पडिलासे फेरा । सोडवीं दातारा
मायबापा ३ एकाजनादर्नीं धांवे लवलाही । येवोनियां हृदयीं टाच देई ४

२६८४. सांडिला प्रपंच जाहलोसे उदास । सर्वभाषें कास
धरिली तुमची ॥१॥ आतां माझे हित करीं गा देवराया । नाहीं
तरी वांयां सहज गेलों ॥२॥ लौकिकाची चाड नाहीं मज शंका ।
तुझावांचूनी एका पांडुरंगा ॥३॥ एकाजनादर्नीं पायाची आवडी ।
सर्वे माझी जोडी नाम तुझे ॥४॥

२६८५. ब्रीदावळी करी. आपुली जतन । आलों मी शरण
जनार्दना ॥१॥ राखी माझी लाज पतीत पतीत । तुझा मुद्रांकित
रंक एक ॥२॥ कामक्रोध लोभ दंभ अहंकार । हे देहीं अनिवार
सोसवेना ॥३॥ आशा मनीशा माया सखीया सांगातिणी । करिती
गौसणी सदा जीवा ॥४॥ चित्त वित्त आशा लागलीसे पाठी ।
इहीं जीवें साठीं केली मज ॥५॥ जनार्दना शरण अनन्य पै एका ।
कायेवाचे देखा चरणीं विनटला ॥६॥

२६८६. तुमच्या चरणांपरतें । शरण न जाय आणिकतें ॥१॥
ऐसे चरण पावन । उद्धरले असंख्य जन ॥२॥ चरणरजाचें ध्यान ।
शंकर करितो आपण ३ एका जनार्दनीं शरण । धरिले चरण न सोडीं जाण ४

२६८७. अहो करुणाकरा पतितपावना । आमुच्या वचना
चित्त द्यावें ॥१॥ दीन मी हीन रंकाहुनी रंक । म्हणोनियां देख
शरण तुझा ॥२॥ आमुचें सांकडें वारुनियां देवा । द्यावी तुझी सेवा
एक चित्तें ३ एका जनार्दनीं संकल्प हा दृढ । आतां नाहीं गूढ तुझा पुढें ४

२६८८. कीर्ति तुमची तिहीं लोकीं । तारिले पातकी अपार
॥१॥ जाहला विश्वास आधीं मना । धरिलें चरणां दृढ मग ॥२॥
एका जनार्दनीं लडिवाळ । करा सांभाळ आतां साक्षा ॥३॥

२६८९. कृपाळु माधव तूं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरि १
तुझीं तारिलें अहिल्येसी । उद्धरिलें अजामेळासी ॥२॥ महा दोषांची
दोष श्रेणी । ती तारिली कुंटणी ॥३॥ रामनाम जपे अनुदिनीं ।
शरण एका जनार्दनीं ॥४॥

२६९०. त्रिभुवनीं तुमची थोरी । पतीतपावन म्हणती हरी
॥१॥ तें हें तारक सत्यनाम । शंकराचा तूं विश्राम ॥२॥ ब्रीद
गाजे पतितानें । तिहीं लोकीं तुमचें साचें ॥३॥ शरण एका जना-
र्दन । आम्ही पतीत तूं पावन ॥४॥

२३९१. ज्याचा केला अंगिकार । न मानी भार त्याचा हा
॥१॥ अरिमित्रां सम देणें । एकचि देणें वैकुण्ठ ॥२॥ उत्तम मध्यम
चांडाळ । देणें स्थळ एकची ॥३॥ एका जनार्दनीं भाकीं कीव ।
उद्धारा जीव पातकी ॥४॥

२६९२. उपमथ्यु प्रल्हाद तारिले आळीकें । मी तुझें लाडकें
सानपणें ॥१॥ नेणतीयासी धांवसी तूं त्वरा । शाहणे वेरत्तारा
मरताती ॥२॥ एकाजनादर्नी शरण एकपणीं । नेणतां जा-
णतां चरणीं तुझे देवा ॥३॥

२६९३. पोटीचें बाळ अवगुणीं बोखटें । परि मायबापा स्नेहो
मोटें ॥१॥ तयापरि उद्रा आलों जी स्वामी । अवगुणाच्यापरी
उपेक्षा तुम्ही ॥२॥ गुण नाहीं तेंथे कर्म कैचें धड । परि माय-
बापा वाटतसे कोड ॥३॥ एकाजनादर्नी उद्धव साचें । म्हणोनी
हरिदासा कौतुक त्याचें ॥४॥

२६९४. जेणें जेणें आमुच्या मना समाधान । तें तें कं-
ध्यान तुमचें देवा ॥१॥ करुणाकर तुझी पतित पावना । अहो
नारायणा वेदवंद्या ॥२॥ भाकितसों कोंव होऊनि उदास । आतां
निराश नका कं ॥३॥ एकाजनादर्नी नका दुजें आतां । अहो-
रुक्मादेवीकांता पांडुरंगा ॥४॥

२६९५. शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे
खुणा अंतरींच्या ॥१॥ तिहीं त्रिभुवनीं चाले एक सत्ता । ह्यणोनि
तत्त्वतां कोंव भाकीं ॥२॥ करुणाकर तुझी भक्तांचें जीवन ।
हें आह्मां वचन श्रुतिवाक्य ॥३॥ एकाजनादर्नी आलोंसे शरण ।
कायावाचा मन जडलें पायीं ॥४॥

२६९६. साचपणें माझे करावें धांवणें । कायावाचामनें श-
रण तुझां ॥१॥ अहो पंढरीराया नका आतां दुजें । विश्रान्ति
सहज तवचरणीं ॥२॥ एकाजनादर्नी माझा अभिमान । वाढविलें
आपण ह्यणोनियां ॥३॥

२६९७. बहु उतावीळ । पांडुरंगा तूं दयाळ ॥१॥ मागें तारिलें
बहुतां । माझी असों द्यावी चिंता ॥२॥ दयाळ तूं पांडुरंगा । मज
धरावें वोसंगा ॥३॥ सेवा तुझीं देवा । केली दुर्बळाची केशवा ॥४॥
उचिता उचित । एकाजनादर्नी मात ॥५॥

२६९८. भजन नाहीं मी अकमीं वायां । अभिनव अवगति
जाली देवराया ॥१॥ नीचां नीच मीची एकु । मजवरी उपवरी

घर्ते सकळ लोक ॥२॥ अंधाअंध अधोगत पाही । मजहुनी अंधा-
अंध कोणी नाही ॥३॥ एकाजनार्दनी नीच हा नेला । मुंगीयाचे
पाई सगळा सामावला ॥४॥

२६९९. पंचाननें मज घेतिलें वेदून । नेताती काढून प्राण
माझे ॥१॥ गजेंद्राकारणें त्वां घातली उडी । तैसा लवडसवडी
धावें देवा ॥२॥ तुजवांचून मज नाही आधार । एकाजनार्दनीं
पार उतरी देवा ॥३॥

२७००. अहो नारायणा । सांभाळावें आह्वां दीनां ॥१॥
आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥ सांभाळावी
त्रिदावळी । करुणा कळोळी दयाळा ॥३॥ एकाजनार्दनीं शरण ।
करुणाकर पतितपावन ॥४॥

२७०१. थोर अन्यायी दयाघना । सांभाळीं दीना आपुल्या
॥१॥ वारंवार क्षणक्षणीं । मस्तक चरणीं तुमच्या ॥२॥ कुर्वडीन
आपुली काया । तुमचे पायांवरुनी ॥३॥ एकाजनार्दनीं तुमचा
दास । न करा उदास तयासी ॥४॥

२७०२. तुम्ही कृपावंत देवा । माझा हेवा चुकवावा ॥१॥
सांपडलों काळाहार्ती । उगवा गुंती तेवढी ॥२॥ माझे मन
तुमचे चरणीं । राहो चक्रपाणी सर्वदा ॥३॥ शरण एकाजनार्दनीं ।
तुम्ही धनी ब्रह्मांडीं ॥४॥

२७०३. आह्वां तुमचा भरंवसा । सांभाळावें जगदीशा ॥१॥
आपुली आपण जतन करा । व्रीदावळी हे दातारा ॥२॥ आम्हीं
पतितानीं कोडे । तुम्हां घातलें सांकडे ॥३॥ शरण एकाजनार्दनीं ।
मोक्ष मुक्ती तुमचे चरणीं ॥४॥

२७०४. वायां बोभाट अनंता । शरणागता उपेक्षालिया ॥१॥
अपमानाचें भातुकें । तुम्हा सुखें देतील ॥२॥ एकापरिस एक थोर ।
तुमचा बडिवार चालूं न देती ॥३॥ विनची जनार्दनाचा एका ।
देवा लौकिका सांभाळा ॥४॥

२७०५. तुम्हीं बहुतांचें केलेंसे धावणें । आतां नारायणें कठिण
केलें ॥१॥ होउनी उदास अवलोकितों दिशा । पुरवा माझी

इच्छा मोग्यावापा ॥२॥ एकाजनादर्दनीं दैलोकीं नाम । तुझी तो निष्काम देवा बहु ॥३॥

२७०६. धांवण्या धांवतां न लावा उद्गार । हा श्रेष्ठाचार मार्गे आला ॥१॥ गुंणदोष नाही पाहिले कवणाचे । केलें बहुतांचें धांवणें देवा २ एकाजनादर्दनीं पतितपावन । हें तों तुम्हां वचन साजतसे ३

२७०७. जाणा पाळूंकळा । कृपाळुवाजी दयाळा ॥१॥ कांही आतां उपेक्षिलें । मज दीनासी ये वळे ॥२॥ पाहतों वास देउनी धीर । कांही पडियेला विसर ॥३॥ चित्त सर्व तुमचें पायीं । कृपावंता भेटी देई ॥४॥ एकाजनादर्दनीं एकपणें । तया नाहीं दुजें घेणें ॥५॥

२७०८. तुझी कृपाळ कृपाळ । विश्व जन प्रतिपाळ ॥१॥ ह्या णोनि येतों काकुलती । कृपाळुवा श्रीपती ॥२॥ एकाजनादर्दनीं देवा । सर्व सारुनि पायीं ठेवा ॥३॥

२७०९. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनी सांभाळ करीं माझा ॥१॥ तुज ऐसा देव नाही दिभुवनी । म्हणवोनी चरणीं विनटलों ॥२॥ बापाजनादर्दना कृपा करीं दान । सांभाळीं वचन आपुलें तें ॥३॥ एकाजनादर्दनीं भेटी देई देवा । संतापाई भावा मिठी पडो ॥४॥

२७१०. आनंदाचा भोग घालीत आसनीं । वैकुण्ठतिवासिनी तुझे नावें ॥१॥ येई वो विठ्ठले अनाथाचे नाथे । पंढरीदेवते कुळ देवी ॥२॥ आपुलें म्हणावें संनाथ करावें । एकाजनादर्दनीं वंदावें संतजना ॥३॥

२७११. कै तयामार्गे चरण चालती । ऐशी वाटे खंती दीनराती ॥१॥ कै या मनाची पुरेल वासना । कै मिठी चरणा देईन जीवें ॥२॥ कै हें भाळ ठेवीन चरणीं । कै पायवणी येईन सुखें ॥३॥ एकाजनादर्दनीं कै होईल कृपादान । कै नारायण प्रेमें भेटे ४

२७१२. चारंवार देहीं हेचि पै वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥ हा माझा नवस आठवीन पाय । आणीक तें कांही नेणें दुजें ॥२॥ संकलपासी कै येईल अंकुर । कै धीराधीर होईल अनं ३ एकाजनादर्दनीं अखंड वासना । पुरवां नारायणा देउनी भेटी ४

२७१३. कृपाळु माणली. उभी भीमातटीं । लागलीसे आशा
जीवासी मोठी ॥१॥ कई भेटेल माझा मायबाप । उजळोनी दीप
बोवाळीन श्रीमुख ॥२॥ शून्य स्थावर व्यापुनी वेगळा राहे । एका-
जनार्दनी वंदीन त्याचे पाय ॥३॥

२७१४. हीच मुख्य उपासना । तुमच्या चरणां दंडवत ॥१॥
गुणदोष पाहू नका । कीर्तनीं सुखां छटावें ॥२॥ संत चरणीं सदा
भाव । करा वाव संसार ॥३॥ लडिवाळ जनार्दना एका ।
कीव देखा भाकितसे ॥४॥

२७१५. कै मनींची ह्छळा पुरेल ही धांव । पाहीन पंढरी-
राव जाऊनियां ॥१॥ आलीया जन्मांचें होईल सार्थक । निवा-
रेल दुःख भय पीडा ॥२॥ कै हें मस्तक ठेवीन चरणीं । पाहीन
डोळे भरुनि श्रीमुख तें ॥३॥ एकाजनार्दनीं कै होईन पात्र ।
नासिल समस्त तापत्रय ॥४॥

२७१६. माहेरींची वास पाहीन मी डोळां । संतांचा पै मेळा
येतां देखें ॥१॥ घालुनी दंडवत लागेन मी पाई । जीव हा उत-
राई करुनि सांडी ॥२॥ कुर्वडीन काया तयावरून भावें । जीवें
बोवाळावें जीवलगा ॥३॥ आषाढी कार्तिकी प्रेमें करती वारी ।
तयांची मी थोरी काय वानूं ॥४॥ एकाजनार्दनीं धन्य ते दैवाचे ।
निरंतर वाचे विठ्ठलनाम ॥५॥

२७१७. मागणें हेंचि माझें देवा । तुजेपण तुरी ठेवा ॥१॥
मी तू ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करी ॥२॥ रंक मी एक
दीन । माझें करावें स्मरण ॥३॥ नीच सेवा मज द्यावी ।
एकाजनार्दनीं आस पुरवावी ॥४॥

२७१८. आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात
॥१॥ आम्ही पतीत तूं पावन । ऐसें साजे नामाभिधान ॥२॥
आम्ही अनाथ तूं कैवारी । ऐसी तुझी आहे थोरी ॥३॥
आम्ही दीन तूं वत्सल । ऐकिला तो ऐसा बोल ॥४॥ नको
धरूं वुजें आतां । कृपाळू तूं दीनानाथा ॥५॥ एका शरण
जनार्दनीं । ऐसें चालत आले दुरुनी ॥६॥

२७१९. संपत्तो संतती मजला नावडे । स्वरूप आवडे तुझे
देवा ॥१॥ तुझ्या रूपां सुख माक्षिया लोचनां । आणिक
नारायणा न पाहती ॥२॥ हस्त इच्छिताती तुज भेटावया ।
सेवाहि कराया सर्व काळ ॥३॥ चित्त जडलें पायीं सदा सर्व
काळ । राहिली तळमळ तयाची ते ॥४॥ एकाजनादनीं तुझे नाम
सुखीं । नको आणिका सुखीं गोलें मज ॥५॥

२७२०. देव तुष्टला मग दे घे । तुजवांचूनि कांहीं नेघे ॥१॥
देवा इतुली कृपा करी । जो मी तुझा घोट भरी ॥२॥ आणीक
कांहीं मागेन जरी । तरी मज दंडावें हरी ॥३॥ वैकुंठ देई रे
एका । तो तंव फोडीव फटका ॥४॥ क्षीरसागर शेषशयन । इतुकें
न दे वाळवण ॥५॥ सोहं पद विसावून । देतां घेतां लाजिरवाणें
॥६॥ एकाजनादनीं तुष्टला । सकल सर्वांगी घोटला ॥७॥

२७२१. वारंवार संतसंग । गाळं अभंग हरि नाम ॥१॥ वाचे
कीर्ति पाय पंथीं । आणिकांची स्तुती न गाळं ॥२॥ एकविधपणें राहूं ।
वाचे गाळं विट्ठल ३ एकाजनादनीं सेवा । तुमचे देवा दास्यस्व ४

२७२२. मज तो आणीक नाहीं चाड । येवढी जोड पायांची
॥१॥ वास थावा पंढरीचा । संतांचा समागम ॥२॥ कीर्तीनीं नाचेन
महाद्वारीं । गरुडपारीं कान धरुनि ॥३॥ ऐसें लडिवाळ तान्हें ।
एकाजनादनाचें पोसणें ॥४॥

२७२३. माझे मन राखोनी पायीं । करा समाधान देहीं
॥१॥ हेचि मागतो साचार । वारंवार जोडोनि कर ॥२॥
ब्रह्मज्ञानाची आटी । नका योगाची कसवटी ॥३॥ भुक्तिमुक्ति
नका आड । ब्रह्म सायुज्यता भीड ॥४॥ लागतो चरणा ।
शरण एकाजनादना ॥५॥

२७२४. माझे मन अति चंचळ । त्यासी बांधा तुझी सबळ
॥१॥ मग तें कोठें नव जाय । तुमचे सोडोनियां पाय ॥२॥ सुख
दुःखाचें कारण । मनचि हें अधिष्ठान ॥३॥ एकाजनादनीं शरण ।
मनं मनासी बंधन ॥४॥

२७२५. माझे मन राहो तुझे पायीं । वास पंढरीचा देई ॥१॥
जन्म देशी भळते परी । वाचे राम विट्ठल हरी २ जन्मासीया भिणें ।

हैं तो आम्हां लाजिरवाणें ॥३॥ मोक्षमुक्तितें देवा । नको गोकं
तया ठाया ४ ह्मणे जनार्दनीं एका । संतसंग यावा निका ॥५॥

२७२६. वाजगे बोल जाती वांयां । पंढरीराया कृपेविण ॥१॥
तुमचा छंद वसो मनीं । संतचरणीं वास सदा ॥२॥ नको आत्म-
स्थिति वांयां शीण । तुझाविण दयाळा ॥३॥ एकाजनार्दनीं शरण ।
मनाचें मोहन तुझी माझे ॥४॥

२७२७. जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायणा
हेंचि देई ॥१॥ वारंवार यावा नामाचा आठव । कुबुद्धीचा
ठाव पुसा सर्व ॥२॥ भेदाची भावना तोडावी कल्पना ।
छेदाची वासना समूळ कंद ॥३॥ एकाजनार्दनीं नका दुजा छंद ।
रामकृष्ण गोविंद आठवावा ॥४॥

२७२८. येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊं द्या
॥१॥ मग मीं तुमच्या न सोडों पायां । करीन काया कुर्वडी ॥२॥
वारंवार क्षणक्षणा । संत चरणां वंदीन ॥३॥ दुजा नका कांहीं हेत ।
एकाजनार्दनीं मागत ॥४॥

२७२९. मागणें तें एक आह्मांप्रती द्यावें । निरंतर यावें जाग-
रणा ॥१॥ या हरिदासाचा संग बरवा । आनंद राधवा गाऊं
गीतीं ॥२॥ जो न लभे तप तीर्थदानीं । तो हरिकीर्तनीं तिष्ठतसें
॥३॥ जनार्दनाचा एका ह्मणे । कृपा करणें जागरणें ॥४॥

२७३०. सर्वभावें विनवणी । मस्तक चरणीं देवाच्या ॥१॥
सदा पहारवें रूप डोळां । वाचे चाळा हरि नाम ॥२॥ निजध्यास
कीर्तनाचा । समागम तो संतांचा ॥३॥ एकाजनार्दनीं ह्मणे देवा ।
हींच सेवा मज यावी ॥४॥

२७३१. आमुच्या निज सुखधामा । तुझे चरण पुरुषोत्तमा
॥१॥ आह्मावरी कृपा करा । उद्धारा दातारा दीनासी ॥२॥ देऊ-
नियां नाम कीर्ति । वसवा मूर्ति हृदयीं ॥३॥ एका शरण
जनार्दनीं । ठाव मागतसे चरणीं ॥४॥

२७३२. तुमचे वर्णितां पोवाडे । काळिकाळ पायां पडे ॥१॥
तुमची वर्णितां बाळलीळा । ते तुज आवडे गोपाळा ॥२॥ तुमचें

वर्णाळ हास्य सुख । त्याचें छेदिसी संसार दुःख ॥३॥ तुमचें दृष्टीचें
 दृशना । एकाजनादर्दनी तें ध्यात ॥४॥
 २७३३. कांहीं न करूं आणीक आन । वाचें गुण गाऊं तुमचे
 ॥१॥ पाहू डोळेभरी सुख । तेणें सुख इंद्रिया ॥२॥ न करूं कोणा
 ताडातोडी । आहे ती खोडी दूर करूं ॥३॥ एकाजनादर्दनी प्रमाण ।
 वाचे नारायण आठवूं ॥४॥

२७३४. श्रवणीं एकेन तुमचें गुण नाम । वाचे आणीक काम
 न करी कांहीं ॥१॥ डोळे भरुनियां पाहीन श्रीसुख । सुखांचें
 तें सुख हृदयांत ॥२॥ अष्टभावे, कर्दी दाटेन सद्द । राडोनि
 भेदाभेद आन देवा ॥३॥ एकाजनादर्दनी यापरतें प्रेम ।
 आन नाही विषम मजपाशीं ॥४॥

२७३५. तुह्मी उदार कृपाळ । मागें केले प्रतिपाळ ॥१॥ तैसें
 मज सांभाळावें । बदनीं बदवावें नाम तुमचें ॥२॥ आशापाश
 नका मोह । याचा निःसंदेह पाडावा ॥३॥ एकाजनादर्दनी
 विज्ञापना । परिसा दीना दासाची ॥४॥

२७३६. नेणे साधन पसारा । व्रता तपाच्या निर्धारा ॥१॥
 आवडी गाऊं तुह्मं नाम । तेणें पुरती सर्व काम ॥२॥ आणीक
 न करूं चावटी । आगम निगम आटाआटी ॥३॥ न करी
 साधन कांहीं । एकाजनादर्दनी पाही ॥४॥

२७३७. देवा तुह्मी आहांत समर्थ । कांय मागूं मी पदार्थ ॥१॥
 देणें घाल तरी हेंचि यावें । संत चरण मी वंदावे ॥२॥ तुजें माग-
 णें सायासी । नाहीं नाहीं हृषीकेशी ॥३॥ बोलतसे तोंडभरी । ऐस
 नकां झणू हरी ॥४॥ अकीत मी तुहा देवा । एकाजनादर्दनी देवा ॥

२७३८. दास्यत्व करीन मी देवा । माझी पुरवा आस तुम्ही
 ॥१॥ देउनिया कृपादान । निरवावें जाण संतांसी ॥२॥ मग तें ध-
 रितां आपुले करीं । होती कामारी भुक्ति मुक्ति ॥३॥ एकाजनादर्दनी
 शरण । तुमचें माहेमान न कळे ॥४॥

२७३९. नाम धारकाचा । दास होईन मी साचा ॥१॥ आणीक
 मकी थोरपण । वाचें वदो त्याचे गुण ॥२॥ नामीं सदां बसो हेंत ।
 हेंचि मागणें मागत ३ हेंचि यावें कृपादान । एकाजनादर्दनी शरण ४

२७४०. माझीया जिवी आवडे । संत समागम रोकडे ॥१॥
हेचि वाचें कृपादान । कृपाळू तूं नारायण ॥२॥ एकाजनार्दनी
ऋषाची दास । त्याची पुरवाची आस ॥३॥

२७४१. तुझी उदार सर्व गुणें । मीं रंकपणें रंकाहूनी ॥१॥ का-
थावाचा आणि मन । केलें समर्पण तव चरणीं ॥२॥ आणीक
नाहीं कांहीं चाड । सेवा दड संतांची ॥३॥ एकाजनार्दनी तुमचा
दास । आहे आस पायांची ॥४॥

२७४२. दास्य करूं हरिदासाचें । तेंणें जन्माचें रार्थक ॥१॥
बुद्धि वरां तुमचे नामीं । आणिक कामीं न गुंतों ॥२॥ संसार
तो पारिखा जाहला । या विठला पहातां ॥३॥ पालटला भेदाभेद ।
एकाजनार्दनी आनंद ॥४॥

२७४३. हेचि देवासीं विनंती । संत सेवा दिवसरातीं ॥१॥
चास देई पंढरीचा । नाम धोप कीर्तनाचा ॥२॥ सदां सर्वदां नाम
मुखीं । दुजें नको कांहीं पारखी ॥३॥ एकाजनार्दनी हरिचा दास ।
ह्मणतां पुरे सर्व आस ॥४॥

२७४४. देवा मार्श मन लागो तुझे चरणीं । संसार व्यसनीं
पडों नेही ॥१॥ नामस्मरण घडो संत समागम । वाउगाची भ्रम
नको देवा ॥२॥ पाई तीर्थयात्रा मुखीं रामनाम । हाची माक्षा नेस
सिखी नेई ॥३॥ आणीक मागणें नाही नाहीं देवा । एकाजनार्दनी
सेवा दड देई ॥४॥

२७४५. उपासना हीच बरीं । वाचें हरि हरि ह्मणाचें ॥१॥
काय दुसऱ्याचें काम । वाचें नाम आठवितां ॥२॥ न्यातकाचा जैसा
प्रेम ॥ पूर्ण काम हरि करी ॥३॥ एकविध आमुचा भाव । एका-
जनार्दनाचि देव ॥४॥

२७४६. पूर्वाचिया मतांतरां । सांपडला बरा आह्वां मार्ग ॥१॥
नाहीं कोटें गोवा गुंती । ऐसे गर्जती हरिदास ॥२॥ वाचें नाम करे
टाळी । साधन कळी उत्तम हें ॥३॥ धालों कीर्तनी प्रेमानंदें । वाचें
आनंदें गाळुं गीत ४ एकाजनार्दनी धरली कास । नाही आस दुसरी ५

२७४७. धरपांग सांग नकी मालां सुवी । ठाव संतपदीं देई देवां
॥१॥ प्रेम भाव देई प्रेमभाव देई । मागणें दुजें नाही आणिक तें

॥२॥ नामसुखीं सदा संतांचा सांगात । प्रेम हृदयांत विठोवाचें ३
एकाजनार्दनीं हा माझा निर्धार । जन्माची वेरझार तोडी देवा ॥४॥

२७४८. पायाचें चितन । माझें हेंचि भजन ॥१॥ भजनाचा
मुख्यभाव । चित्तीं चितन लवलाहो ॥२॥ राहो माझी मती ।
भजनीं तें दिनराती ॥३॥ हेत दुजा मनीं । ठेवूं नका चक्रपाणी
॥४॥ मज पायां परते । नका ठेवूं जी निरते ॥५॥ कृपाकूर्जा देवा ।
एकाजनार्दनीं ठेवा ॥६॥

२७४९. जेथें मुख्यत्वे करावी भक्ती । घडावी संतांची संगती ।
हेंचि मागणें तुझाप्रती । याचें निश्चितीं मज देवा ॥१॥ पुरवा पुरवा
माझा हेत । दुजें मागणें नाहीं निश्चित ॥२॥ आयुष्य अंतवरी नाम-
स्मरण । गीता भागवताचें श्रवण । विष्णू शिवमूर्तींचें ध्यान । हेंचि
देणें सर्वथा ॥२॥ ऐकोनी ऐसे वचन । जनार्दन तुष्टला प्रेमें करून ।
एकाजनार्दनीं पाय धरून । सप्रेमें आलिंगिला ॥३॥

२७५०. गुंतला प्रपंचीं सोडवी गा देवा । देईं तुझी सेवा जिवें-
भावे ॥१॥ न लगे धन मात पुत्र दारा वित्त । सदां पार्थी वित्त
जडोनी राहो ॥२॥ वैष्णवांचा दास कामारी निःशेष । हेचि पुरवी
आस दुजें नको ॥३॥ एकाजनार्दनीं करित विनति । मागणें
श्रीपति हेंचि थावे ॥४॥

२७५१. जयजयजी देवाधीदेवा । पंढरीरावा श्रीविठ्ठला ॥१॥
मुक्ती मुक्ती नको कांहीं । लिगाड तेही मज आतां ॥२॥ भाळी
भोळी ध्यावी सेवा । हीची देवा विनवणी ॥३॥ एकाजनार्दनीं तुम-
चा दास । त्याची आस पाया पें ॥४॥

२७५२. माझें मन तेथें वसें । आणीक नसो दुजें कांहीं ॥१॥
होईन हरीचा वारकरी । करीन वारी पंढरीची ॥२॥ संसाराचा वीट
आला । आवडला संतसंग ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । करी
विनवणी येवढी ॥४॥

२७५३. हेची माझी मनींची आस । करा दास सेवेसी ॥१॥
नका कांहीं गुंतागुंती । लिगाड फजिती मज मार्गे ॥२॥ संसार
तो फलकट । दाखवा वाट पंढरी ॥३॥ एकाजनार्दनीं विनंती ।
सुढती करुणा असो या ॥४॥

२७५४. तुमच्या सेवेचा महिमा । मज न कळे. पुरुषोत्तमा १
पूजा कारणें कवणें रीतीं । नेणें जप माळ हातीं ॥२॥ स्नानसंध्या
न कळे कांहीं । मन असो तुझे पायीं ॥३॥ तुझां मागणें इतुकें ।
एकाजनार्दनीं यावें कौतुकें ॥४॥

२७५५. भाग्यहीन बहुअसती । कमळापती सांभाळणें ॥१॥
गजें ब्रीदाचा तोडर । चराचर त्रिभुवनीं ॥२॥ शरणागता वज्र
पंजर । हा यडिवार त्रिजगतीं ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । कैवल्य-
दानी उदार ॥४॥

२७५६. शरण शरण नारायणा । आह्वां दीनां तारावें ॥१॥
मागें बहु शीण पोटीं । पाडा तुटी तयाची ॥२॥ संसाराचा चु-
कवा हेवा । मागील उगवा गुंती ते ॥३॥ तुझीं कृपा केल्यावरी ।
मी निर्धारिं पावाचि ॥४॥ शरण एकाजनार्दनीं । तुम्ही तों
धनी त्रैलोक्याचे ॥५॥

२७५७. सर्वभावं शरणागत । जाहलें निश्चित कृपाळा ॥१॥
आतां कळे तैसें करी । तुझी उदार श्रीहरी ॥२॥ मी आलों असें
शरण । कृपा करणें उचितचि ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । रिद्धी-
सिद्धी तुमचे चरणीं ॥४॥

२७५८. शरण आलों तुझिया पायां । कृपानिधी देवराया ॥१॥
पशु उद्धरिलें गजासी । गणिका नेली वैकुंठासी ॥२॥ ऐसा कृ-
पेचा कोंवळा । भक्तां आधीन गोपाळा ॥३॥ एकाजनार्दनीं शरण ।
हीच लाधली निजखण ॥४॥

२७५९. अहो देवा गुणनिधाना । परिसा विज्ञापना एक
माझी ॥१॥ माझें मज आश्वासन । देखिल्या चरण तुमचे ॥२॥
हेचि माझी करुणा करा । भक्ति अवधारा भोळी ते ॥३॥ शरण
एकाजनार्दनीं । माझी विनवणी परिसावी ॥४॥

२७६०. तुझिया कृपेचें पोसणें मी दित । करीं तूं जतन जना-
र्दना ॥१॥ अंकित मी दास कायामनेवाचा । हेलावा कृपेचा
करीं देवा ॥२॥ कदा नुपेक्षिती आलिया । शरण हें मागोनी महि-
मान चालत आलों ॥३॥ एकाजनार्दनीं कृपेचा वोरस । करीं
जगदीश मजवरी ॥४॥

२७६१. मज तो अधिकार नाही । शरण आलों तुझे पायीं १
तुझीं पशु गजातें उद्धरिलें । गणिकें तारिलें कुंडनीसी ॥२॥ ऐकी
शरणागता माउली । एकाजनादनीची साउली ॥३॥

२७६२. माझे मनोरथ चरणाची आवडी । तुजियाची जोडी
नको आतां ॥१॥ घाउगा पसारा नका गोळं मन । चरणापाशीं
जाण स्थिर होय ॥२॥ एकाजनादनीं पुरवीं वासना । तुजें नारा-
यणा नको कांहीं ॥३॥

२७६३. भक्ति माक्षी भोळी । भाव एकविध बळी ॥१॥ अहो
परिसा नारायणा । जाणोनी अंतरींच्या खुणा ॥२॥ नाहीं तुझां
सांकडे काथी । भुक्तिमुक्ती तेंही मागणें ॥३॥ शरण एकाजनादनीं ।
माक्षी विनवणी परिसावी ॥४॥

२७६४. सर्वांभूतीं तुझें रूप । हृदयीं सिद्धची स्वरूप ॥१॥
इतलें देई अधोक्षजा । नाहीं तरी घोट भरीन तुझा ॥२॥ सकळां-
हुनी करी सान । सकळिकीं समसमान ॥३॥ सदा यावा संत-
संग । अखंड कीर्तनीं अचुराग ॥४॥ निःशेष दवडोनीया स्वार्थ ।
अवघा करी परमार्थ ॥५॥ एकाजनादनीं मागें । नाहीं तरी
घाला घालीन अंगें ॥६॥

२७६५. तुमचें जाहलिया दरुशन । जन्ममरण फिटला पांग
॥१॥ आतां धन्य जाहलो करुणाकरा । विश्वभरा दयाळुवा ॥२॥
मागें कासाविस बहु जाहलों । दरुशनें पावलों सुखातें ॥३॥ एका-
जनादनीं कृपा केली । फळासी आली सर्वस्वें ॥४॥

२७६६. आहीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचेनि-
बळें आथियेलें ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला
निर्धार हृदयामार्जी ॥२॥ एकाजनादनीं खुंटली वावना । जनीं
जनादना अभ्यासिलें ॥३॥

२७६७. माझे देई मजलागून । जाणोनी दड धरिले चरण १
भक्तीचें ऋण देवा । देई माझे मज केशवा ॥२॥ माझें देतां
जड काई । अभिलाष धरीन पायीं ॥३॥ एका अभिलामें फावला ।
एकाजनादनीं उभा केला ॥४॥

२७६८. जाईल तरी जावो प्राण । परी मी न सोडीं चरण १
ऐसा विश्वासलों हरी । नाम तुमचें कंठीं धरीं ॥२॥ होईल तें होवो
साचा । परी न संडों नाम वाचा ॥३॥ चित्त वेधलें चिंतनीं ।
शरण एकाजनादर्नीं ॥४॥

२७६९. ऐकें गा हृषीकेशी । जाणोनी तूं विश्वासी । निजगुह्य
तुजपाशीं । ठेवणें दिधलें ॥१॥ आह्वा वाळवोनी विषयासी ।
थितें बुडवूं पाहासी । कियानष्ट होसी । तूंचि येक ॥२॥ आमुचें
आम्हा देतां । तुज कां नये चिंता । लाजरी तपवतां । भक्ति
धेसी ॥३॥ नेतां पंचापाशीं । अलें नव्हे हृषीकेशी । मजसी समान
होरी । एकाजनादर्नीं ॥४॥

२७७०. वेव्हाराच्या ठाईं । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे
पाहीं । सरिसे तेथें ॥१॥ ठेविलें बुडविसी । शेखीं जावही न देसी ।
ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥ खचळलों तरी जाण ।
गिळीन मीतूपण । तेथें देवपण । उडविन तुझें ॥३॥ जो
रांगे पांचापाशीं । स्याचें तोंड तूं धरिसी । ठकडा कैसा होरी ।
म्हणे एकाजनादर्नीं ॥४॥

२७७१. जीहीं जाणितलें वर्मासी । स्याचें दास्य करसी । ग-
र्भवास सौक्षिसी । लांचेसाठीं ॥१॥ घर कुटूब ना अभावो । गांव
ना तुज ठाव । सोळाट तूं पाहा हो । लागला जर्मीं ॥२॥
बहुतांचें ठेवणें । बुडविलें थेंणें । शेखीं जीव घेणें । मागत्यासी
॥३॥ मायबापेंविण । वाढला हा जाण । शरण एकाजनादर्न ।
जाती गीतपणें ॥४॥

२७७२. होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी
जाला हरी ॥१॥ बळीच्या तो द्वारीं सारथी पार्थाचा । सोसावी
आमुचा वेदवाणी ॥२॥ गर्भ न साहाती यातायाती जना । एका-
जनादर्ना शरण येणें ॥३॥

२७७३. सर्वस्व हरुनी हाणसी बळीसी । म्यां बांधिले वि-
चारिसी कोण कोण ॥१॥ द्वारीं द्वारपाल झालासी अकीत । सांग
मुक्तिमंत ऐसा कोण ॥२॥ ऐसें नाथिलेंशी आपणा गोवीसी । एका-
जनादर्नीं बोल आह्वा कां ठेविसी ॥३॥

२७७४. बळी अर्पितां देहासी । द्वारपाळ होशी तयाचा ॥१॥
सांगा थोरपण आहे कोण । घेतल्यावांचून न देशी तूं ॥२॥ धर्म
आधीं पूजा करी । ह्मणोनी घरी रावती तूं ॥३॥ एकाजनादर्नी
ऐसा उदार । घेतां निर्धार देशी तूं ॥४॥

२७७५. न लगे भुक्तिमुक्ति न लगे स्वर्गवास । नको वैकुण्ठ-
वास देवराया ॥१॥ न लगे योगयाग अष्टांग साधन । न चुके बं-
धन येणें कांहीं ॥२॥ न लगे इष्टमित्र सोईरे संबंधी । नको ही
उपाधि पाठी लाऊं ॥३॥ एकाजनादर्नी चुकवोनी पाल्हाळ । करी
मज मोकळ गुरुराया ॥४॥

२७७६. जय गोविंदा परमानंदा ऐक माझे बोल । निर्गुणरूपें
असतां तुझें कांहींच नव्हे मोल । मग तूं माया धरुनी अती जाह्लासी
सबळ । नसतें देवपण अंगीं आणुनी चाळविसी केवळ ॥१॥ ऐसा
लाघवी तूं रासा । नको चाळवूं आह्मां ॥१॥ नसतां तुज मज
भेद देवा लटकें जीवपण देसी । आपुले ठायीं थोरपण आणुनी
आमुची सेवा घेसी । नसती अविद्या पाठीं लावुनी संसारीं गोविसी ।
नाना कर्म केलीं ह्मणोनी आह्मां कां दंडिसी ॥२॥ मातें भावें भजिजे
ऐसा उपदेश करिसी । आपुल्या भक्तां तारिन ह्मणोनी प्रताप
बोलसी । निंदक दुर्जन अभक्त त्यातें नरकीं तूं घालिसी । आपुल्या
स्वार्थालागुनी दुसरीयातें कां पीडिसी ॥३॥ आपुली महिमा वाढो
ह्मणोनी आह्मां भक्त केलें । लक्ष चौऱ्यांयशीं योनी देउनी संसारीं
गोविलें । भावें तूतें न भजों ह्मणोनी आकस आरंभिलें । तुज मज
वैर देवा ऐसें करितां नव्हे भलें ॥४॥ ऐसें तुज मज वैर ह्मणोनी
गुरूशी शरण गेलों । देवभक्तपण कोण्या कर्म मग पुसों लागलों ।
सद्गुरु ह्मणती सर्वही मायिक निश्चयें बोलिलों । देव आणि भक्त
एकचि गोष्टीसी पावलों ॥५॥ मग गुरुकृपें करून तुझें गिळीं देव-
पण । तुक्षिया नेणों भक्तीवरी घालिन पाषाण । जीव शिव दोन्ही
मिळोनी मग मी सुखें राहीन । तुज मज रूप ना रेखा त्यातें निर्धा-
रीन ॥६॥ ऐसें भक्त बोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता । विवे-

कवळें करुनि माडें देवपण उडविले आतां । यालागीं भिणें भक्तजनासी
ऐक्य करुनी तत्त्वतां । एकाजनादनीं दरुशन दार्वें लागेल त्वरितां ७

२७७७. संसारकूपीं हरी पडियलों श्रीहरी लाहुनी पै शरीर ।
एक पिसें लागे कांहीं एक न करवे पंचभूतीक विकार । सुष्टदुष्ट
कर्म करितां हे शिणले मळमूत्र दोष जर्जर । ऐसिया जीवातें
उद्धरसी ह्मणोनी ब्रीद साजे रघुवीर ॥१॥ यालागीं रामचंद्रा राम-
चंद्रा । हृदयीं धरली नाममुद्रा ॥ध्रु०॥ आशा तृष्णा दोन्ही स्नेहाळ
नागिणी कामक्रोध हे विखार । त्याचिया संगती विषयवृद्धी जाली
रुहरी दुःख दरिद्र । इंगळाचे शेजे अंधुरितां वरी तिडकीया आर-
वार । ऐसा हा संसार जाणोनी दुस्तर ठाकियेलें तुझें द्वार ॥२॥
कौळीकें रूप कपटीं धरियलें तें त्वां साचार केलें । साभिमान्या देव
गुरुचक्रवर्ती त्रिभुवनीं यश धोरलें । पांखीरु वाचिया लोभाकारणें
गणिकेसी कैवल्या दिधलें । दंभ प्रपंच वोळंगतां जीव तथा तूं
सायुज्य देसी आपुलें ॥३॥ श्रीवत्स ब्राह्मणें हालासी पांपरा आतां
तूतें पद मिरविरी दातारा । चरण स्पशें त्वां आहिल्या उद्धरली
विस्मयो धोर सुरनरां । जे गती देवकिये तैसीच पुतने विभ्राम
एक वोवरा । तुझें मुद्रांकित न भीयें कळिकाळा तूं स्वामी सारंग-
धरा ॥४॥ वनीं सिंहाचें भय दाखविलें अजाते बैसविली गजस्कंधी ।
परमपुरुषा तुझें नाम उच्चारितां वोळंगताती रिद्धीसिद्धी । उप-
मन्या आरतें क्षीरसिंधु दिधला येवढी प्रसन्नबुद्धी । न गणितां
रावणु शरणागतु केला लंका निरोपीली आधीं ॥५॥ नरसुर किन्नर
पन्नगयक्ष त्रासियले संसारें । जाणोनी शुक्रदेव गर्भी स्थिरावला
भयाभीत बोले उत्तरें । जननीयेच्या कष्टा निष्कृती व्हावया उपदेश
केला दातारें । जीवन्मुक्त शुक्र मुनी जना वरिष्ठ जपतांची ध्यानीं
दोन अक्षरें ॥६॥ ऐसा सहस्रमुखें वर्णितां नातुडसी गा देवा धांडो-
ळितां सिद्ध पंथ । जगदबंधु दीनानाथ समुद्धरण त्रौपदीचा वेळाईत ।
सुदामियाच्या दो पोह्याकारणें स्नेहें पसरिसी हात । एकाजनादनीं
जवळीं बोलाउनी उच्छिष्ट प्रसाद देत ॥७॥

भाक्ति.

२७७८. भक्ताचिया काजा । उभा पंढरीचा राजा ॥१॥ धेऊ-
निया परिवार । उभा तिष्ठे निरंतर ॥२॥ शोभे गोपाळाची मांदी ।
रुक्मिणी सत्यभामा आदी ॥३॥ शोभे पुढें भीवरा नीर । भक्त करती
जयजयकार ॥४॥ एकाजनादनीं ध्यान । चिमणें रूप गोजिरें ठाण ५

२७७९. पायांवरी ठेवित्तां भाळ । गेली तळमळ सकळही ॥१॥
बैसलें रूप डोळां आधीं । गेली उपाधी सकळ ॥२॥ एकाजनादनीं
मंगळ जाला । अवघा भरला हृदयीं ॥३॥

२७८०. गोजिरें ठाण विठोबाचें । आवडी साचें बैसली ॥१॥
आणखी न धावे कोठें मन । समचरण पाहतांचि ॥२॥ नाहीं
आन दुजी वासना । आवडी चरणा बैसलीसे ॥३॥ एकाजना-
दनीं मन । सांडीन कुर्वडी करून ॥४॥

२७८१. आळिगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठो-
बाचे ॥१॥ मना समाधान मना समाधान । मना समाधान राहें मना २
देखिलिया मूर्ति सांवळी सगुण । भग नाहीं बंधन मना तुज ॥३॥
एकाजनादनीं मन आवरिलें । दड तें ठेविलें विठ्ठलपायीं ॥४॥

२७८२. पायीं जडलें माझें मन । चित्त जालें समाधान ॥१॥
तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केलें आझा ॥२॥
कृपा केली तुझीं । लावियेले आपुले नामीं ॥३॥ एकाजना-
दनीं पूर्ण कृपा । तेणें मार्ग जाला सोपा ॥४॥

२७८३. कुर्वडीन कांया मन । समचरण देखोनियां ॥१॥
ऐसा वेधी वेधक कान्हा । विठु मना बैसलासे ॥२॥ नावडे
कांहीं दुजे चित्तीं । श्रीविठ्ठलमूर्ति पाहतांचि ॥३॥ एकज-
नादनीं ध्यान । सुकुमार गोजिरें ठाण ॥४॥

२७८४. वेधोनी नेलें आमुचें मन । लागलें ध्यान अंतरीं ॥१॥
दृष्टी धावे पहावया । आळिगना बाह्या उतावेळ ॥२॥ चरण उता-
वेळ चालतां पंथ । दुजा हेत नाहीं मनासी ॥३॥ एकाजनादनीं डोई
पायीं । दुजा भाव नाहीं इंद्रियां ॥४॥

२७८५. येणें पांडुरगें लावियेला चाला । बैसलासे डोळां निव-

डेना ॥१॥ मनाचिये मनें घातिलेंसे ठाण । नोहे उत्थापन कोणीकडे
 ॥२॥ वेधकु वेधकु पंढरीचा राणा । एकाजनार्दना शरण होय ॥३॥
 २७८६. देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडाची
 दिसे ॥१॥ देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पहा तुझी
 ॥२॥ न लाजे जेथें नाहीं गांव । पांढरा डुकर झाला देव ॥३॥
 एकाजनार्दनी एकल्या काज । भक्ति तेणेंची नेली लाज ॥४॥

२७८७. हरीचें पहातां श्रीमुख । सुखावळें मन नित्य नवा हर्ष
 ॥१॥ परमप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरी ॥२॥
 एकाजनार्दनी पहातां हरी । हरीरूप दिसे चराचरी ॥३॥

२७८८. राजीवाक्ष प्रभु रुक्मिणीरमण । मनोहर ध्यान श्री-
 कृष्णाचें ॥१॥ शंखचक्रगदा पीतांबरधारी । नमिला कंसारी प्रेम-
 भावें ॥२॥ मोक्ष अधिष्ठान पुण्य कीर्ति स्थान । पतितपावन पांडु-
 रंग ३ एकाजनार्दनी देवाधिदेव । चित्ती वासुदेव राहो सदा ॥४॥

२७८९. आनंद अद्वय नित्य निरामय । सांवळा भासताहे
 मजलागीं ॥१॥ वेष्टु तयाचा माक्षिया जीवा । काया वाचा मनो-
 भावा लागलारे ॥२॥ वेधलेंरो मन झालें उन्मन । देखतां चरण
 गोडवाटे ॥३॥ पहातां पहातां पारुषला जीव । एकाजनार्दनी
 देव कळो आला ॥४॥

२७९०. अष्ट धातु वेगळा देखिला पुतळा । जीवींचा जिव्हाळा
 श्रीविठ्ठल ॥१॥ तयाचे चरणीं माझा दंडवत । घडो आणि चित्त
 जडो नामीं ॥२॥ एकाजनार्दनी देखिला डोळां । जीवीं जीवन-
 कळा विठ्ठल देवो ॥३॥

२७९१. सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पहातां
 ॥१॥ मोक्षसुख आकां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी
 ॥२॥ धनसुख मज कासया हें पोटी । पाहिजे लंगोटी सर्वभावें ॥३॥
 स्त्रीसुख संसार कासया वेरझार । नको हा पसर मज देवा ॥४॥
 एकाजनार्दनी नाशिवंत सुख । पहातां तुझे मुख इच्छा पुरती ॥५॥

२७९२. नाम घेतां रूप आठवळें सांवळें । ही खूण गोपाळें
 दिली मज ॥१॥ येणें जन्में कृष्ण दाटोनी टाकणें । आडवस्ती पेणें
 चुकविली । २. चुकविली वस्ती. एकाजनार्दनी । संसार सांडणेंसांडोनियां ३

२७९३. तुमचें नामसंकीर्तन । हेंचि माझे संध्यास्नान ॥१॥
तुमच्या पायाचें वंदन । हेंचि माझे अनुष्ठान ॥२॥ तुमच्या
पायाचा साक्षेप । हाचि माझा कालक्षेप ॥३॥ तुमच्या प्रेमें
आली निद्रा । हीच माझी ध्यान मुद्रा ॥४॥ एकाजनादर्दीनी सार ।
ब्रह्मरूप हा संसार ॥५॥

२७९४. 'भुक्तिमुक्तिस कारण । हरीचे जन्मकर्म गुण ॥१॥ हरि-
कीर्तनाची जोडी । सकळ साधनें होती वापुडी ॥२॥ शिला तारित्या
सागरी । गोवर्धन उचलिला करी ॥३॥ निमाला गुरुपुत्र आणिला ।
मुखें दावाभि प्राशिला ॥४॥ तो सांबळा श्रीहरी । एका-
जनादर्दीनी चरण धरी ॥५॥

२७९५. पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणीक मी साचें नेणें
काहीं ॥१॥ पतितपावन नाम वदें वाणी । विठ्ठलावांचुनी कांहीं
नेणें ॥२॥ पतीतपावन नामें तारिली गणिका । अजामेळ
देखा सरता केला ॥३॥ पतीतपावन नाम जर्नी धर्नी । एका-
जनादर्दीनी नाम वाचे ॥४॥

२७९६. आम्हासी तो पुरे विठ्ठलची एक । वाउगाची देख
दुजा न मर्नी ॥१॥ ध्यान धरूं विठ्ठल करूं तयाचें कीर्तन । आणिक
चित्त नाहीं दुजें ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान खंडला पै शब्द । विठ्ठल
उदशोध सुख आम्हां ॥३॥ एकाजनादर्दीनी विठ्ठल भरला । रिता,
ठाव उरला कोठें सांगा ॥४॥

२७९७. भीवरेचे तीरी उभा । धन्य शोभा विठ्ठल ॥१॥ विटेजरी
समचरण । तेथें मन गुंतलें ॥२॥ संत जाती तया ठाया । मजही
गांवा त्या न्यावें ॥३॥ उपकार करा साचा । दाखवा दीनाचा सोयरा,
॥४॥ एकाजनादर्दीनी बापमाय । वंदूं पाय तयाचे ॥५॥

२७९८. घवघवीत वैकुंडनाथ । भक्तवत्सल शोभत ॥१॥ तयात्से
पार्यां माझे मन । राहो वृत्तिसह जडोन ॥२॥ नेणें आणीक दुज
छंद । वाचे आठवीन गोविंद ॥३॥ एकाजनादर्दीनी कटी कर । उभा
चंद्रभागे तीर ॥४॥

२७९९. सायासाचा श्रम न करूं पसाशा । विठ्ठलची बरा वाचे

गातां ॥१॥ गोलपणें मिठी पडलीसे जीवा । वायामनें हेवा दुजा
नाहीं ॥२॥ या विठ्ठलापरतें न करीं साधन । देखेन समचरण विटे-
वरी ॥३॥ एकाजनार्दनीं विठ्ठलाची भेटी । सरलीसे तुटी गर्भवास ४

२८००. मागें एक पुढें एक । दोनी मिळोनि विठ्ठल देख ॥१॥
ऐसी होतांचो मिळणी । दिलें संसारासी पाणी ॥२॥ एक एक
पहातां दिठी । होय विठ्ठलेंसी भेटी ॥३॥ एक सांझनि दुजा नाहीं ।
एकाजनार्दनीं घ्याई ॥४॥

२८०१. आम्हा नाहीं विठ्ठल छंदीं विठ्ठल । हृत्पदीं विठ्ठल
मिळतसे ॥१॥ आम्हा धातु विठ्ठल मातु विठ्ठल । गातु विठ्ठल आनंदें
॥२॥ आम्हां राग विठ्ठल रंग विठ्ठल । संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आम्हा ताल विठ्ठल मेळ विठ्ठल । कळोळ विठ्ठल कीर्तनें ॥४॥ आम्हा
श्रुति विठ्ठल श्रोता विठ्ठल । वक्ता विठ्ठल वदनीं ॥५॥ आम्हा मनीं
विठ्ठल घ्यानीं विठ्ठल । एकाजनार्दनीं अवघा विठ्ठल ॥६॥

२८०२. ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपूर्ण । ज्ञेय ज्ञाता पूर्ण
विठ्ठल माझा ॥१॥ योगयाग तप विठ्ठलनामजप । पुण्य आणि
पाप विठ्ठल बोला ॥२॥ उन्मनीं समाधी विठ्ठल बोला वाणी ।
तारील निर्वाणीं विठ्ठल माझा ॥३॥ मज भरंवसा कायामनेंवाचा ।
एकाजनार्दनीं स्याचा शरणागत ॥४॥

२८०३. एक विठ्ठल वदतां वाचे । आणिक साचें नावडती १
वैसलासे ध्यानीं मनीं । विठ्ठलावांचुनी दुर्जे नेणें ॥२॥ जावें तिकडे
विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥३॥ एकाजनार्दनीं भावें ।
विठ्ठल झणतां पाठीं धावे ॥४॥

२८०४. गातों एका ध्यातों एका । अंतर वाहीं पहातों एका
॥१॥ अगुणीं एका सगुणीं एका । गुणातीत पाहातों एका ॥२॥
जनीं एका वनीं एका । निरंजनीं देखों एका ॥३॥ संत जना पढिये
एका । जनार्दना कडीये एका ॥४॥

२८०५. वाद विवाद अतिवाद । नावडे कोणाचाही समंध ॥१॥
बोल एक आम्हां बोलणें । वाचे विठ्ठलुची म्हणें ॥२॥ आणिकाचै
चाड विसीं । नाहीं नाहीं गा त्रिजगतीं ॥३॥ शरण एकाजनार्दनीं ।
विठ्ठल भरलासे व्यापुनी ॥४॥

२८०६. एक विठ्ठल चिंतन । आणिक दुजें नेषे मन । ऐसें घडतां साधन । जोडे सर्व तयासी ॥१॥ हेचि एकविधा भक्ति । यणें जोडे सर्व मुक्ती । पर्वकाळ विश्रंती । तेथें घेती सर्वदा ॥२॥ तीर्थ वोढवती माथा । वंदिताती सर्वथा । तपांच्या चळथा । घडताती आपेआप ॥३॥ घडतें यज्ञाचें पुण्य । आणिक तया नाही बंधन । शरण एकाजनादन । निश्चय ऐसा जयाचा ॥४॥

२८०७. देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥ जन विठ्ठल घन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥ भाव विठ्ठल देव विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥३॥ एकाजनार्दनी मनीं विठ्ठल । जप तप ध्यान विठ्ठल ॥४॥

२८०८. एकपणें पाहतां सृष्टी । भरला हृष्टीं विठ्ठल ॥१॥ नाही द्वैताची भावना । बैसला ध्याना विठ्ठल ॥२॥ मीतूपणा वोळ ठाव । बैसला सर्व विठ्ठल ॥३॥ ध्यानीं विठ्ठल मनीं विठ्ठल । एकाजनार्दनीं अवघा विठ्ठल ॥४॥

२८०९. रिता ठाव न दिसे पाहतां । भरला पुरता विठ्ठल ॥१॥ जनीं वनीं विजनीं देखा । विठ्ठल सखा भरलासे ॥२॥ पहातां पाहणें परतलें । विठ्ठलें व्यापिलें सर्वत्र ॥३॥ नाही पाहण्यासी ठाव । अवघा भाव विठ्ठल ॥४॥ एकाजनार्दनीं व्यापक । विठ्ठल देख त्रिभुवनी ॥५॥

२८१०. मागें पुढें विठ्ठल भरला । रिता ठाव नाही उरला १ जिकडे पहावें तिकडे आहे । दिशाहुम भरला पाहे ॥२॥ एकाजनार्दनीं सर्व देखीं । विठ्ठल व्यापक निश्चयेशीं ॥३॥

२८११. विठ्ठलावांचुनी आणिकाचें ध्यान । नाही आझां चिंतन दुजियाचें ॥१॥ आसुचे कुळींचें विठ्ठलदैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥ विठ्ठलावांचुनि नेणों क्रियाकर्म । विठ्ठलावांचुनी धर्म दुजा नाही ३ एकाजनार्दनीं विठ्ठल भरला । भरुनी उरला पंढरीये ४

२८१२. उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाही कांहीं मोल द्रव्य वेंचे ॥१॥ जाग्रतीं सुषुप्तिं स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानीं । गाळ तें कीर्तीनीं दिननिशीं ॥२॥ एकाजनार्दनीं केला लागपाठ । तेणें सोपी वाट वैकुंठीची ॥३॥

२७१३. रूप तैचि नाम नाम तैचि रूप । अवधा संकल्प एक-
रूप ॥१॥ पहातां पहाणें हरपलें देहीं । देहींच विदेही होउनी ठेलों
॥२॥ सांगतां नवल पाहतां सखोल । बोलतां अबोल चोज वाटे ३
एकाजनार्दनीं बोलण्या वेगळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥

२८१४. पाहतां पाहतां भुललें मन । धरिले चरण हृदयीं ॥१॥
चेथें वेधिला जीव प्राण । ब्रह्मज्ञान नावडे ॥२॥ तीर्थीचें जें अधि-
ष्ठान । पुण्यपावन चंद्रभागा ॥३॥ सकळ देवांचा देव उभा । एका-
जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥४॥

२८१५. वाचे विठ्ठल बोलावें । मग पाऊल टाकावें ॥१॥ ऐसा
ज्याचा नेमधर्म । मुखीं विठ्ठलाचें नाम ॥२॥ सर्वकाळ वाचे । विठ्ठल-
नाम वक्त्रीं साचे ॥३॥ कुळधर्म आमुचा । ह्मणे एकाजनार्दनाचा ४

२८१६. माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद १ तेणें
देह ब्रह्मरूप । निररोल नामरूप ॥२॥ तुटेल राकळ उपाधि । नि-
ररोल आधिव्याधी ३ गोविंद हा जनीं वनीं । ह्मणे एकाजनार्दनीं ४

२८१७. शब्दा आदि मध्य अंतीं । उच्चारितां व्यक्ताव्यक्तीं ॥१॥
विठ्ठल विठ्ठल जिह्वारीं । मुक्ति होईल कामारी ॥२॥ विश्वीं विठ्ठल
उघडा पाहे । मुक्त होतां वेकू काय ॥३॥ एकाजनार्दनीं ठसा ।
विठ्ठल उभा नामासरिसा ॥४॥

२८१८. तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसी भगवद्भक्ति सर्वां-
भूतीं ॥१॥ सर्वत्रिं व्यापक विठ्ठल विसांवा । ह्मणोनी त्याच्या गांवां
मन धांवे ॥२॥ एकाजनार्दनीं व्यापक विठ्ठल । तेथें नाही बोल
आन जुजा ॥३॥

२८१९. लाडिके विठोबाचे आम्हीं । गाऊं नित्यनेमीं नाम तुझें
॥१॥ उत्तम उत्तम साधन हें नाम । गातां गीतीं प्रेम वाटे जीवीं
॥२॥ न कळेचि वेदां उपनिषद्बोधा । त्या हरि गोविंदा जपों आझीं
॥३॥ एकाजनार्दनीं मंगळामंगळ । न लगे आझां मोल उच्चारितां ४

२८२०. बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे
॥१॥ तैसा नोहे माम्ना पंढरीचा राव । देवाधिदेव सुकुटमणी ॥२॥
एकविध तया कारण पै जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागे ॥३॥

न लगे धरणे पारणे करणे । उपवासी राहणे दंडमुंड ॥४॥ सुखेंचि
जाउनी पार्यां घाला मिठी । एकाजनादनीं भेटी लाभ मग ॥५॥

२८२१. गाऊं तरी एक विठ्ठलचि गाऊं । ध्याऊं तरी एक
विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥ पाहूं तरी एक विठ्ठलचि पाहूं । आणिका न
गोऊं वासनाही ॥२॥ आठवूं तो एक विठ्ठल आठवूं । आणिक न
सांठवूं हृदयामाजी ॥३॥ विठ्ठलावांचुनी मनीं नाही आन ।
सर्वभाषें प्रमाण विठ्ठल मज ॥४॥ एकाजनादनीं जडला जिन्हारीं ।
विठ्ठल चराचरीं व्यापूनि ठेला ॥५॥

२८२२. सुखें मुख सोज्जळ पाहतां दृष्टीं । आनंदीं आनंदमय
तेणें सृष्टी ॥१॥ देखिला देखिला वैष्णवांचा रावो । देवाधिदेवो
श्रीविठ्ठल ॥२॥ गोपाळ गजरीं नाचती आनंदें । लीळा विनोदें
प्रेमरसें ॥३॥ भावाचा अंकित उगा राहि उभा । धन्य
व्याची शोभा काय वानूं ॥४॥ पाहतां पाहतां मन धालें सृष्टी ।
जनादनाचा एका परमानंदें पोटीं ॥५॥

२८२३. परिपूर्णपणें उभा । दिसे कर्दळीचा गाभा । अंगीचिया
प्रभा । धवळलें विश्व ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । आह्मां जोडला
वोसंग । कीर्ति गातां निसंग । अनुवाद तयाचा ॥२॥ तें सुख
सांगतां कोडी । पापें पळती बापुडीं । यमधर्म हात जोडी ।
नयेचि तया गांवा ॥३॥ ऐसे एकविधभावाचे । संतचरण वंदिती-
सान्ने । एकाजनादनीं त्यांचें । दर्शन दुर्लभ ॥४॥

२८२४. आनी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घर ॥१॥
पार्यां घालूं मिठी । आनंदें नाचूं वाळुवंटीं ॥२॥ पाहूं हरीचें ध्यान ।
तेणें मना समाधान ३ एकाजनादनीं भाव । विटे उभा विठ्ठलराव ४

२८२५. जगाचें जीवन मनाचें मोहन । योगियांचें ध्यान विठ्ठल
साक्षा ॥१॥ द्वैताद्वैताहूनि वेगळा । श्रीविठ्ठल कळा पौर्णिमेचा ॥२॥
न कळे आगमां नेणवेचि दुर्गमा । एकाजनादनीं आह्मां सांपडला ३

२८२६. सन्नदीत कंठ बाष्प पै दादत । जया भेटीलागीं हृदय
फुटत ॥१॥ तो देखिलावो तो देखिला । सबाह्म अभ्यंतरीं व्यापु-
नियां राहिला ॥२॥ सबराभरीत भरुनी पंढरीये उभा । सभोवतीं

दाटी संतांची शोभा ॥३॥ ऐसा लावण्य पुतळा देखिला दृष्टी । एका जनार्दनीं सुख न समाय सृष्टीं ॥४॥

२८२७. मन माझे वेधलें मन माझे वेधलें । पहातां भलें स-
च्चिदानंद ॥१॥ आनंदीं आनंद मनासी पै झाला । दोखिला सांवळा
पांडुरंग ॥२॥ एकाजनार्दनीं उघडाचि देखिला । आनंद तो झाला
मनीं माझ्या ॥३॥

२८२८. कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न वैसे
लक्ष तो देखिलावो ॥१॥ मनमृग आमुचा वेधोनी गेला । पाहतांचि
डोळा श्रीकृष्ण ॥२॥ सहजची आवडी पाहतां समदृष्टी । वेधोनी
गेली सृष्टी पाहतां गे माय ॥३॥ एकाजनार्दनीं परात्पर शोभला ।
तेणें मज वेधें वेध लाविला गे माय ॥४॥

२८२९. सलीलकमलदलाक्ष राजीवलोचनु । परे परता पहातां
निवे आमुचें मनु ॥१॥ कान्हया परम गोजरीया । कान्हया परम
गोजरीया ॥२॥ तनुगन वेधलें चित्त विगुंतलें । पाहतां पाहतां मना
समाधान जालें ॥३॥ ऐसा कमल गर्भीचा कंदु उभा परमानंदु ।
एकाजनार्दनीं वेधु मजलागे माय ॥४॥

२८३०. आजी दिवाळी दसरा । आलों विठलाचे द्वारा ॥१॥
पाहुनियां देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥ नाठवे कांहीं
आन दुजें । विठलावांचुनी मनीं माझे ॥३॥ आशा केली तें पा-
वलों । एकाजनार्दनीं धन्य जालों ॥४॥

२८३१. निळा पंढरपुरचा लावण्य पुतळा । देखिलासे डोळां
विठल देव ॥१॥ जीव वेधला वो जीव वेधला वो । पाहतां पाहतां
जीव वेधला वो ॥२॥ एकाजनार्दनीं पाहतांचि देव । वेधिला जीव
परतेना भाव ॥३॥

२८३२. इंद्रियें कुंडीत जाली । विटु माउली पहातां ॥१॥ वे-
धलें मन दुजें नेणें । विसरलें घेणें ताहानभूक ॥२॥ भवमत्सर समूळ
गेला । ऐसा लागला वेध त्याचा ॥३॥ काम क्रोध पळाले दुरी ।
आशा लुण्णा झडकरी लपाल्या ॥४॥ मन मनाधीन जालें । एका-
जनार्दनीं रूप देखिलें ॥५॥

२८३३. दृष्टीं पाहतां चिटोबासी । आनंद होय सुखराशी ॥१॥

ऐसा अनुभव मना । पाहें पाहें पंढरी राणा ॥२॥ एका दशनें
मुक्ती । देतो रखुमाईचा पती ॥३॥ एकाजनार्दनीं नमन । गोजिरें
विटे समचरण ॥४॥

२८३४. भेदबुद्धि पालटली । कृपा या विठलीं केली मज ॥१॥
प्रकाश जाहला देहादेहीं । वासना प्रवाहीं वहावली ॥२॥ विष-
यांचें तें लिगाड । जाहलें देशोधड आपोआप ॥३॥ एकाजनार्दनीं
शरण । कायावाचा आणि मन ॥४॥

२८३५. विसर तो अवघां जाहला । या विठला पाहतां ॥१॥
निवारला क्रोधकाम । जाहला तम शांत तो ॥२॥ इंद्रियांची होती
चाली । निवांत राहिली एकरूप ॥३॥ दुजेपणाचा भेद गेला ।
एका ठेला जनार्दनीं ॥४॥

२८३६. सर्व सिद्धी मनोरथ । पंढरीनाथ पहातां ॥१॥ दैन्य
दारिद्र्य तें गेलें । सुंदर पाउलें पहातां ॥२॥ विषयातें पळ
सुटला । सुंदर सावळा पाहतां ॥३॥ काम क्रोध विलया गेले ।
श्रीसुख चांगलें न्याहाळितां ॥४॥ एकाजनार्दनीं बरें जाहलें ।
सुंदर देखिले समचरण ॥५॥

२८३७. देखणा जाहलों देखणा जाहलों । देखणा जाहलों
विठला ॥१॥ जन्ममरण निरसलें । पहाता पाहणें हारपलें ॥२॥
तुटली आशापाश बेडी । हेचि जोडी जोडली ॥३॥ एकाजनार्दनीं
देव । धरिलां ठाव न सोडीं ॥४॥

२८३८. जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे
॥१॥ डोक्याचा डोळा उघड दाविला । संदेह फिटला उरी सुरे ॥२॥
एकाजनार्दनीं संशयचि नाहीं । जन्ममरण देहीं पुन्हां न ये ॥३॥

२८३९. कमळनेत्र पहातां मन माझें भुललें । योगी ध्याती
ज्यातें रूप पंढरीये आलें । आनंदु वो परमानंदु ध्यातां । रामाधी
उन्मनीं बोवाळणी तत्वतां ॥२॥ योगयाग तप न लगे आचरण
काहीं । सुलभ सोपारा वसे सर्वांठीं ॥३॥ वेदशास्त्र श्रमलें पुराणें
भांडती । शेषादिकां न कळे कुंठित मती ॥४॥ एकाजनार्दनीं पहात
आनेदें मन । तद्रूपचि झालें जनीं सर्वे जनार्दन ॥५॥

२८४०. धन्य धन्य विठ्ठल देव । पाहतां निरसे भव काळाचे ।
॥१॥ जाउनी घाल पायी मिठी । उदार हा जगजेठी ॥२॥ दृ-
शनं तारी जडजीव । निवारी भव यमाचे ॥३॥ शरण एकाजना-
दर्दी । ध्यानी मनी विठ्ठल ॥४॥

२८४१. नागर गोमटे रूप तें गोजिरें । उभें तें साजिरें भीमा-
तटी ॥१॥ पहातां विधांती देहा होय शांति । अनुपम्य मूर्ति
विठ्ठल देव ॥२॥ भक्ताचीया काजा राहिलासे उभा । कैवल्याचा
गाभा बालमूर्ति ॥३॥ आनंदाचा कंद उभा परमानंद । एकाजनादर्दी
छंद मजल्याचा ॥४॥

२८४२. गोमटे गोजिरें पाउलें साजिरी । धरियली गोजिरी विटे-
वरी ॥१॥ वेध तो तयाचा मनं कार्यावाचा । दुजा छंद साचा नाही
मना ॥२॥ ईद्रिये धांवतां आफळती ठायी । विठोबाचे पायी ठेविलें
॥३॥ एकाजनादर्दी वेधलेसे मन । धरुनी चरण दृढ ठेलें ॥४॥

२८४३. उपासना धरुनि जीवी । आलो गावीं विठोबाच्या ॥१॥
उभयतांच्या दृशनें । जाहलें पारणें जीवें शिवा ॥२॥ कष्टलें होतें
दाही दिसा । पहातां आशा निमाळी ॥३॥ कैला परिहार भ्रम ।
उरला नाही भवभ्रम ॥४॥ जडलें सदा पायी मन । आतां न करी
साधन ॥५॥ जाहलें जीवें भावें दास । एकाजनादर्दी पुरली आस ॥६॥

२८४४. पाहतां पाहतां परतलें मन । जालें समाधान चित्ती
माझे ॥१॥ संतांचे संगती लाभ येवढा झाला । पंढरीये पाहिला
विठ्ठल देवो २ एकाजनादर्दी मनीच बैसला । नवजे संचला दीपु जैसा ३

२८४५. न माये ध्यानी योगिया चितनी । नाचते कीर्तनी
संतांपुढें ॥१॥ डोकियाची धणी फिटली पारणी । उभा तो स-
जनी पंढरीये ॥२॥ एकाजनादर्दी देखियेला डोळां । परब्रह्म
पुतळा बाईये वो ॥३॥

२८४६. इच्छा केली तें पावलों । देखतांचि धन्य जाहलों
॥१॥ होतें सुकृत पदरी । तुमचे चरण देखिले हरी ॥२॥ गेलें भय
आणि चिंता । कृतकृत्य जाहलों आतां ॥३॥ आंजी पुरला नवस ।
एकाजनादर्दी जाहलों दास ॥४॥

२८४७. धरिला देव आवडी मिठी । नोहे तुटी जन्मोजन्मी ॥१॥ हाचि मुख्य भाव साचा । तुटला जन्माचा विसर ॥२॥ एक-पणें पाहतां पोटी । एकाजनादनीं जाहली भेटी ॥३॥

२८४८. अवघे यारे चला जाऊं । विठ्ठल रखुमाई पाहूं ॥१॥ अवघे ते भाग्याचे । नाम घेती विठ्ठलाचें ॥२॥ अवघे ब्रह्मज्ञानी । शरण एकाजनादनीं ॥३॥

२८४९. अवघे साधनें साधिले । अवघे विठ्ठलरूप जाले ॥१॥ अवघे कर्म नेणती धर्म । अवघा तया परब्रह्म ॥२॥ अवघी सिद्धि समाधी । अवघी तुटली आधिव्याधि ॥३॥ अवघे जाले एकरूप । एकाजनादनीं स्वरूप ॥४॥

२८५०. अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे ॥१॥ अवघा धंदा दुजा नाही । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥ अवघा संसार करिती । वाचे अवघे विठ्ठल म्हणती ॥३॥ अवघीं कर्म घडलीं तया । अवघे विठ्ठलचि पायां ॥४॥ अवघा एकाजनादन । अवघा जनीं जनार्दन ॥५॥

२८५१. अवघेची सुख तयासी जोडले । अवघे पाउले देख-तांची ॥१॥ अवघे ब्रह्मरूप नाही कांहीं चिंता । अवघाचि देखतां पांडुरंग ॥२॥ अवघे ते धन्य क्षेत्रवासी दैवाचे । एकाजनादनीं वाचे विठ्ठल वदती ॥३॥

२८५२. अवघा सुखाचा आनंद । अवघा विठ्ठल परमानंद ॥१॥ अवघे चराचर सुख । अवघे या जालिया विमुख ॥२॥ अवघे डोळे भरुनी पहा । अवघे सुखें पूर्ण व्हा ॥३॥ अवघा अंतरीं आठवा । एकाजनादनीं सांठवा ॥४॥

२८५३. अवघे संतों एकमेळ । अवघा देव तो विठ्ठल ॥१॥ अवघे प्रेमरसाचे । अवघे विठ्ठल वदती वाचे ॥२॥ अवघे एकभाषी । एकाजनादनीं सोहंभावी ॥३॥

२८५४. सदा सुरघर सुख तें इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती कां रे न भजा ॥१॥ सोहरा धाहरा आन दुजा नाही । गुरु पिता पाहीं हाचि बंधु ॥२॥ सज्जन सांगाती आन नाही आझां । एकाजनादनीं प्रेमा वसे देहीं ॥३॥

२८५५. एक मार्गे एक पुढें । उभे रोकडे असती ॥१॥ चला जाऊं तया ठाया । पाहूं सखया आवडीं ॥२॥ एका एकाचें करुनि मीस । रहिवासले सावकाश ॥३॥ बहु युगें जाहलीं पहातां । खालीं न बैसती उभयतां ॥४॥ आनंदीं आनंद मना होय । एकाजनादनीं पाहुनी धाय ॥५॥

२८५६. योगी ध्याती जया चित्तिती मानसीं । तो हृषिकेशी पंढरीये ॥१॥ जाऊं लवलाहें पाहूं पै चरण । क्षेमालिंगन देऊं सुखें ॥२॥ एकाजनादनीं पहातां रूपडें । ब्रह्म फाडोवाडें विठेवरी ॥३॥

२८५७. नीळवर्ण घनशाम । आत्माराम विठेवरी ॥१॥ चला जाऊं तया गांवा । उगवूं गोंवा तंतडी ॥२॥ भेटलिया मनोरथ । पुरती अर्थ मनाचे ३ साधे साधन फुकटची । एकाजनादनीं भाक साची ४

२८५८. पहा पहा विठ्ठल मुख । हरे जन्ममरण दुःख ॥१॥ पहातां राउळाची ध्वजा । पूर्वज उद्धरती सहजा ॥२॥ कळस देखता नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥ करितां चंद्रभागा स्नान । कोटि तीर्थींचें मार्जन ॥४॥ पुंडलिका घेती भेटी । तयां वास तो वैकुंठी ॥५॥ एकाजनादनीं प्रदक्षणा । पार नाही त्यांच्या पुण्या ६

२८५९. भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनियां गुढी जाऊं तेंथें ॥१॥ पाहूं चरणकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेंथें सुख चौदेहासी ॥२॥ संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदें झुळती विठ्ठल वाचे ॥३॥ एकाजनादनीं आनंद सोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥

२८६०. योगयाग तप जयासाठीं करणें । तें उभे केंणे पंढरीसी ॥१॥ कउलाची पेट पंढरीचा हाट । मिळाले घनदाट वारकरी ॥२॥ पत्ताकाचे भार गर्जती हरिदास । होउनी उदास सर्वभावें ॥३॥ एकाजनादनीं नाही कामक्रोध । अवघा गोविंद हृदयीं त्यांचे ॥४॥

२८६१. पुढें गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी ॥१॥ त्याचि मागीं आह्मी जाऊं । वाचे गाऊं विठ्ठला ॥२॥ संसाराचा न करूं धंदा । हर्षे सदा नाम गाऊं ॥३॥ एकाजनादनीं डोळे । पहाती पाउलें कोंवळी ॥४॥

२८६२. थोर्याचें ध्यान बैसलेंसे ज्ञान । तो हा निधान
विटेवरी ॥१॥ विठ्ठल सांवळा पाहूं चला झोका । धरणी बाळकीळा
कटी कर ॥२॥ संतांचा समुदाय आरण्यांची हाटी । नामघोष सृष्टी
न समाय ॥३॥ आषाढी कार्तिकी आनंद सोहळा । भेती नर-
नारी बाळा पहावया ॥४॥ एकाजनार्दनी पुरला मनोरथ ।
विठ्ठल पहातां चित्त गुंतलेंसे ॥५॥

२८६३. न लगे कांहीं यासी मील । वेंचितां बोल फुकाचे
॥१॥ विठ्ठल विठ्ठल वदा वाचे । नोहे आणिकांचें कारण ॥२॥
नाचा प्रेमें वाळुवंटी । घाला मिठी संतांसी ॥३॥ एकाजनार्दनी
उभा । विठ्ठल शोभा अनुपम्य ॥४॥

२८६४. अवघे रंगले रंगी । अवघे त्या पांडुरंगी ॥१॥ अवघा
दुजा भाव नाही । अवघे विठ्ठलची पाहीं ॥२॥ अवघे आनंद नाचती ।
अवघे रंगी त्या जाती ॥३॥ अवघे भाळोभोळे । अवघे प्रेसाचे
आगळे ॥४॥ अवघा जनार्दन । एकाजनार्दनी भजन ॥५॥

२८६५. नाचेल आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडो-
निया ॥१॥ जाईन पंढरी नाचेल महाद्वारी । वाचे हरिहरी रामकृष्ण
॥२॥ साधन आणीक नेणें मी सर्वथा । एका पंढरीनाथावांचुनी कांहीं
॥३॥ एकाजनार्दनी हठ हा निश्चय । मुखी नाम गाय सदोदित ॥४॥

२८६६. प्रेमळ प्रेमळ अंतरी प्रेमळ । नाही काल वैळ तया-
लागी ॥१॥ प्रेमभावें गाय विठ्ठलचि ध्याय । मग सुखा उणें काय
संसारीया ॥२॥ जनार्दनाचा एका रंगला चरणी । निजरंगी रंगोनी
मिळोनि गेला ॥३॥

२८६७. त्रिभुवना परती पंढरीचें पेंठ । उभा तो वैकुंठ विटेवरी
॥१॥ पहा चला जाळ पंढरीचें । नवस पुरती सयें अंतरीचें ॥२॥
उभा विटेवरी घेउनी बुंधी । साख चक्र गदा पद्म हाती शोभती ३
राही रक्मिणी उभ्या दोही दो बाहीं । चामरें मयूरपिच्छ ढाळिती
ठायी ४ एकाजनार्दनी पाहतां रूप । पाहतां पाहतां जाळें मन तरूप ५

२८६८. परलोकांचा सखा उभा विटेवरी । भक्त साहाकारी
पांडुरंग ॥१॥ चंद्रभागे तटी शोभे वाळुवंटी । देखिलासे दृष्टी पांडु-
रंग २ एकाजनार्दनी भेटतां तयासी । रिद्धीसिद्धी दासी होती मग ३

२८६१. गोमटे नागर कटी धरुनि करी । उभा तो सुकुमार
वैकुण्ठाचा ॥१॥ रूपाचें रूपस पाहतां सावकाश । धणी धाय मनास
तथा पाहतां ॥२॥ नाठवे कल्पना मनाविया मना । खुद्दी ते चरणा
विनटली ॥३॥ एकाजनादनीं इद्रियांची चाली । सर्व हार-
पली पंढरी पाहतां ॥४॥

२८७०. उपवास पारणें न लगे समाधि । वांयांचि उपाधि
कोण धरी ॥१॥ आह्यां विष्णुदासां कळलेसे वर्म । मुखीं गावें
नाम हातीं टाळी ॥२॥ आनंदें बागंडे जाती पंढरीसी ।
पहाती विठोवासी दृष्टीभरी ॥३॥ एकाजनादनीं मनाचें उन्मन ।
एका दृशनें मुक्तिपद ॥४॥

२८७१. देव विसरला देवपणासी । देखोनि भक्तांसी भुलला
॥१॥ नावडेचि वैकुण्ठ धाम । तो निष्काम कीर्तनीं नाचतो ॥२॥
नावडेचि शेषशायी आसन । उभा जघन धरुनि विटे ॥३॥ ऐसा
प्रेमाचा भुकेला । एकाजनादनीं घाला ॥४॥

२८७२. जघन प्रमाण दावीत श्रीभनंत । यारे यारे म्हणत
भिटावथा ॥१॥ आवडीची धणी घ्यारे प्रेमभावें । संतचरणां
द्यावें आलिंगन ॥२॥ कट धरुनि करीं समाचि पाऊलीं । उभा
घनमाळी भक्तांसाठीं ॥३॥ जीव्नीचें जीवन मनाचें मोहन ।
सगुण हें ध्यान भक्तीकाजा ॥४॥ रूपाचें रूपस निर्गुणा-
वेगळें । पहातां तो संतमेळे उभा असे ॥५॥ विटे नीट उभा
अनिदाचा कंद । पाहतां परमानंद सुख वाटे ॥६॥ एकाजनादनीं
भक्तांचिया काजा । उभारुनि भुजा वाट पाहे ॥७॥

२८७३. नेणतियासी नेणता तो सांन । जाणतिया जाणपण
धरुनि ठेला ॥१॥ योगियाचें मादुस सज्जनाचें स्थळ । अम
तो केवळ पाहतां जाय ॥२॥ जाणते नेणते येती बंरवेपरी ।
दृशनें उदरी जळजीव ॥३॥ एकाजनादनीं सगुण निर्गुण ।
जाणता नेणता सर्व अपणनि जाण ॥४॥

२८७४. सांचळें कोवळें द्रवळें ना पिंवलें । रंगे रंगावेगळें
पंढरीगे माये ॥१॥ चादिणें जैसे शोभतें नभीं । तैसा कट धरुनि

नभी चंद्र गे माये ॥२॥ विठेवरी नीट जघर्नी कर । उभा
देखे परात्पर गे माये ॥३॥ एकाजनादनीं पाहतां तयासी । मन
चकोर तूस झालें गे माये ॥४॥

२८७५. सर्वौघटीं बिंबोनि ठेला । तो हा आला पंढरीये १
सर्वाघटीं ज्याची वस्ती । ते ही मूर्ति विठेवरी ॥२॥ सर्वा
ठायीं भरुनि उरे । पंढरिये पुरे मापासी ॥३॥ जनार्दनाचा
एका ह्मणे । धन्य पेणें पंढरी ॥४॥

२८७६. त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । तैलोक्याची शोभा
शोभे गे माये ॥१॥ परे परता वैखरीये आरता । पंश्यंती निर्धा-
रितां न कळे गे माये ॥२॥ मध्यमा मध्यमीं उभा तो स्वयंभ ।
अद्वयानंद कौंभ कर्दळीचा गे माये ॥३॥ एकाजनादनीं आहे तैसा
भला । हृदयीं सामावला माझ्या गे माये ॥४॥

२८७७. जिकडे जावें तिकडे देवचि सांगातें । ऐसें केलें नाथें
पंढरीच्या ॥१॥ शब्द तेथें झाला समूळचि वाव । गेला देहभांज
हारपोनी ॥२॥ अंतरीं बाहेरीं एकमय जाहलें । अवघें कोंदाटलें
परब्रह्म ॥३॥ एकाजनादनीं ऐसी जाहली वृत्ति । वृत्तीची
निवृत्ति चिदानंदी ॥४॥

२८७८. व्यापक तें नाम अनंत ब्रह्मांडीं । मना सोस सांडीं कल्पनेचा
॥१॥ कल्पनाविरहित नाम तेंचि गायें । सर्व सुख पाहें विठ्ठलपार्थीं
॥२॥ ठसावेल मूर्ति पाहतां अनुभव । पांचांचा मग ठाव कैचा
तेथें ३ एकाजनादनीं संपूर्ण अघवा । भीमातीरीं थडवा उभा असे ४

२८७९. सर्व इंद्रियांचें पुरलें कोड । नाम वाड ऐकतां ॥१॥
हरुषें नाचतां वाळुवंटीं । गेली कसवटी पळुनी ॥२॥ पंचभूतें स्थिर
झालीं । जीवशिवा एक चाली ॥३॥ एकाजनादनीं मंगळ झाला ।
अवघा भेटला श्रीविठ्ठल ॥४॥

२८८०. तुमचे पार्थीं ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरींचें
॥१॥ आतां पुरली वासना । आठवितां तुमचे गुणा ॥२॥ जन्मांचें
सार्थक । पाहतां तुमचें श्रीमुख ॥३॥ शरण एकाजनादनीं । धन्य
नाम तुमचें वदनीं ॥४॥

२८८१. मार्ग सोपा पंढरीचा । सांपडला साचा उत्तम ॥१॥
नाहीं पुसायाचें काम । वाचे नाम मुखीं गाळें ॥२॥ नाहीं
कोठें आड काठी । साधन कपाटीं पंचाम ॥३॥ न लगे योगयाग
तप । वाचे जप विठ्ठल ४ त्रिअक्षराचें काम । एका निष्काम जनार्दनी ५

२८८२. आळिगोनी देव भक्त । सरते एकरूपीं होत ॥१॥
तें हें पहा पुंढरपुर । देव भक्त तीर्थ माहेर ॥२॥ आलियासी दान
नामामृतचि पान ॥३॥ जैरा ज्याचा हेत । पुरवितसे रुक्मिणी-
कांत ॥४॥ एकाजनार्दनीं शरण । दाखवा पंढरी पावन ॥५॥

२८८३. येथोनी आनंदुरे । कृपासागर तो गोविंदुरे ॥१॥
महाराजाचे राजळीं । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥ आनंदले भक्त
जन । ह्मणे धन्य रघुनंदन ॥३॥ लक्ष्मी चतुर्भुज जाली । प्रसाद
घेउनी बाहेर आली ॥४॥ एकाजनार्दनीं नाम । पाहतां निवे आत्माराम ५

२८८४. भक्तीच्या पोटा मुक्ति पै आली । भक्तीनें मुक्तीतें वा-
ढविलें ॥१॥ भाक्ति ते माता मुक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वतां
भजन करी २ भक्ति रोडोनि मुक्ति वांछिती वेडी । गूळ सोडोनी कैसी
जे गोडी ॥३॥ रांतोषोनि भाक्ति ज्यासी दे मुक्ती । तोचि लाभे येर
व्यर्थ कां शिणती ॥४॥ एकाजनार्दनीं एक भाव खरा । भक्ति
मुक्ति दादूनी आलिया घरा ॥५॥

२८८५. भक्ति असो मुक्ति घालारे बाहेरी । बहुतां चाळविलें
चाळयाची थोरी ॥१॥ भक्ति ते राहो मुक्ति ते जावो । मुक्तीमाजी
भावो नाहीं नाहीं ॥२॥ मुक्ति चाळा लाऊनि सेखीं वोसंडी । नेणें
ऐसें किती केले पाषांडी ॥३॥ मुक्तीचेनी शोभें वामदेव शुंक । त्यां-
चाही विकल्प मानिताती लोक ॥४॥ नाम संकीर्तन भक्ति मुक्तीसी
धाक । संवादे दोषेही राहो माझी भाक ॥५॥ उपजोनियां पोटीं
भक्ति ते प्रासी । मातृहत्यारी मुक्ति कवण पोसी ॥६॥ एकाजना-
र्दनीं सेवितां चरणरज । मुक्ति सेवा करीं सांडूनियां लाज ॥७॥

२८८६. भक्ति प्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य
नवा तयामाजी ॥१॥ प्रेम सुख देई । प्रेम सुख देई । प्रेमेंविण
नाहीं समाधान ॥२॥ रांडवेनें जेवि शृंगाव केला । प्रेमेंविण जाला

ज्ञानी तैसा ॥३॥ एकाजनादेनीं प्रेम अति गोड । अनुभवी
सुखाडः जाणतील ॥४॥

२८८७. तुझिया चरणीं अनुपम्य सुख । हे तों अलोलिक
रमा जाणे ॥१॥ जाणती ते भक्त प्रेमळ सज्जन । अभाविक दु-
खेन त्यां न कळे ॥२॥ भक्तियुक्त ज्ञान तेथे घडे भजन । वायां
मग शीण जाणिवेचा ॥३॥ एकाजनादेनीं वाउगे ते बोल । भक्ती-
विण फोल नावडती ॥४॥

२८८८. नवल दावियेलें सोंग । अवघा एक पांडुरंग ॥१॥
हे तों आलें अनुभवा । विठ्ठल देवा पाहतांचि ॥२॥ मन पवनोची
धारणा । तुटली वासना विषयाची ॥३॥ एकाजनादेनीं परिपूर्ण ।
एका एकपण देखता ॥४॥

२८८९. सोळा सहस्रगोपी भोगुनी ब्रम्हचारी । ऐशी अगाध
कीर्ति तुमची श्रीहरी ॥१॥ दान आम्ही रंक वेदितों चरणा । सां-
भाळीं दिनालागीं मानसमोहना ॥२॥ एकाजनादेनीं धन्य धन्य
लाघव । एकरूप असोनि दिसों नेदीं कैसें वैभव ॥३॥

२८९०. अकळ अनुपम्य तुझी लीला । न कळे अकळा स-
वासी ॥१॥ वेदशास्त्रां न कळे पार । षट्निर्विकार दर्शन ॥२॥ जो
जो धरूं जावा संग । तों तों विरंग उपाधि ॥३॥ शरण एकाजना-
देनीं । रंकाहुनी मी रंक ॥४॥

२८९१. ऐक्य तें जालीया मीतूपण नाही । गौरव द्या कांही
नाही नामी ॥१॥ नाही त्वतुदेल तूयाही उन्मनी । स्वयंभती
खाणी उभी असे ॥२॥ चित्त जडलिया तेथें काय उणें । लज्जीत
साधनें होती देखा ॥३॥ एकाजनादेनीं नाही मीतूपण । व्यापक
तें जाण सर्वाठायीं ॥४॥

२८९२. खंडन मुंडन वंडन करुनि अघाती रूप । तें आढां
सोपें झालें त्रिगितां त्रिद्रुप ॥१॥ तो देखिला वो देखिला त्रयो-
पहातां पहाणें विसरुत गेलें उक्त प्रडलें सकळां वो ॥२॥ नेति नेति
ज्ञानद भुलल्या त्रेडावल्या क्षुति । आगमनिगमों न करुळे चो-
चितीं ॥३॥ एकाजनादेनीं सकळ अज्ञ शो । अनुपम्य उभा
करीली आभा ॥४॥

२८९३. कळा ते कुसरी नव्हे हे शब्दिक । अणुरेणु एक
भरुनी उरला ॥१॥ तोचि डोळेभरी पहा श्रीहरी । परे परता
दुरी ठसावला ॥२॥ एकाजनार्दनी शब्दावेगळा असे ॥ तो
उभा दिसे कीर्तनरंगी ॥३॥

२८९४. पाहतां पाहतां वेचलेसे मन । तेणें समाधान जीव
शिवां ॥१॥ जीवाचें जीवन मनाचें मोहन । वाचेसी मौन्य सदा
पडे ॥२॥ परादिकां ज्याचा न कळेचि अंत । सर्व गुणातीत
भेदरहित ३ एकाजनार्दनी त्रिगुणापरता । ओतप्रोत सर्वथा भरलासे ४

२८९५. जय विश्वव्यापका विश्वमूर्ति वंदन । वर्णितां थकले
सहा अठराजण । मुनिजन धुंडिती साधिती साधन । नव्हे दृशन
तयासी ॥१॥ तो तूं लाघव सूत्रधारी । करसी गोकुळामाजी चोरी ।
धरितां न सांपडसी निर्धारी । आगम निगमां सरी न पवेचि ॥२॥
न कळे न कळे कवणा महिमान । शेषादिक श्रमले जाहले आसन्न ।
शरण एकाजनार्दन । कायावाचामन हठेसी ॥३॥

२८९६. व्यापक हा जनादेन । जगची भरला संपूर्ण ॥१॥
मार्गे पुढे आहे उभा । काय वानूं त्याची शोभा ॥२॥ भरुनी
उरला । सर्वांठीची तो संचला ॥३॥ शरण एकाजनार्दनी । व्या-
पक तो जनी वनी ॥४॥

२८९७. काय वानूं हरीचामहिमा । आगमां निगमां अतर्क्य १
वेदशास्त्रें शिपोनी ठेलीं । पुराणें निवांत राहिलीं ॥२॥ दृशनें
तदस्थ होऊन । धरुनीं ठेलीं तीं मौन ॥३॥ श्रुती अनुवादा जो
नये । त्यासी एकाजनार्दनी ध्याये ॥४॥

२८९८. दीपकळिकेमाजी कळा । तैसा परब्रह्म पुतळा ॥१॥ अ-
सोनियां नसे जगीं । जैसा प्राण वायु संगीं ॥२॥ करवी खेळवी
नाना खेळां । परी आपण अलिप्त सकळां ॥३॥ एकाजनार्दनी
सूत्रधारी । खेळ खेळोनीं अलिप्त निर्धारी ॥४॥

२८९९. आमुचीं तीं वेचवी आस । होऊं दास हरीचें ॥१॥
मना मार्गे न जाऊं देखा । सांपडला शिक्षा उत्तम ॥२॥ त्रैलोक्य-
व्याचा धनी देव । आह्मां भेव नाहीं कोठें ॥३॥ जाहलो बळियें
शिरोमणी । एका चरणीं जनार्दनाचें ॥४॥

२९००. कोणासवें आमुचें कांय काज । पंढरीराज कैवारी १
उभा राह्ये मागें पुढें । निवारी सांकडें भक्तांचें ॥२॥ आघात घात
निवारी । पीतांबरीं करी छाया ॥३॥ ऐसा अतुभव मज
यावा । धावें राया पंढरीच्या ॥४॥ एकाजनार्दनी भाव । धर-
लिया धावि देव ॥५॥

२९०१. व्यापक जनार्दन व्यापूनि राहिला । अखंड भरला
हृदय पुटी ॥१॥ पाहतां पाहणें परतें गेलें दुरी । अवघा चराचरी
जनार्दन ॥२॥ व्यापक व्यापला अक्षयीं संचला । भवनी उरला जळीं
स्थळीं ३ एकाजनार्दनी रिता नाहीं ठाव । अवघा देहीं देव जनार्दन ४

२९०२. भोळ्याभाविकांसी देख । अवघा एक विठ्ठल ॥१॥
हुजा नाहीं आन कोण्ही । पाहतां तिहीं त्रिभुवनीं ॥२॥ जन्म-
रणचें सांकडें । नाहीं कोडें मुक्तीचें ॥३॥ मोक्ष तो उभा जोडोनी हात ।
एकाजनार्दनी तिष्ठत ॥४॥

२९०३. एकपणें असे सवोठार्यीं वसे । योगी ज्या ध्यातसे
हृदयकमळीं ॥१॥ तें रूप साजिरें पहातां गोजिरें । मन तेंथें मुरे
पहातां पाहतां ॥२॥ छुटली भावना तुटली वासना । साधनें
तीं नांना हारपलीं ॥३॥ संकल्प विकल्प मुळींच उडाला । एकाज-
नार्दनी धाला एकपणें ॥४॥

भाव.

२९०४. देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥
उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोडरा ॥२॥ पाहूनियां
पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥ उभा राहिला विदेवरी ।
एकाजनार्दनी हरी ॥४॥

२९०५. भावाचेनी भक्ती थोर । भावें तुटे वेरझार ॥१॥
भावें अंकित देव भक्ताचा । वेदशास्त्र बोले वाचां ॥२॥ भावें गुरु-
शिष्य दोन्ही । भावयुक्त सर्व गुणीं ॥३॥ भावें जाले भक्तिपंथ ।
भावें पुरे मनोरथ ॥४॥ एकाजनार्दनी भाव । भावें दिसे देहीं देव ५

२९०६. भावाचिये बळें होवनी लहान । आपुलें थोरपण

विसरला ॥१॥ न म्हणे यातिकुळ तें सुशीळ । उत्तम चांडाळ हो
कां कोण्ही ॥२॥ अट्टाहास्यें करितां नामाचा उच्चार । उतरां
पैल पार भवनदीचा ॥३॥ एकाजनार्दनीं भक्तांची आवडी । घाली-
तसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥

२९०७. जीवभाव जेणें अर्पियेला देवा । तयाची ते सेवा देव
करी ॥१॥ न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य
देवा २ देव भावासाठीं लागे पाठोपाठीं । एकाजनार्दनीं भेटी देतो देव ३

२९०८. चरणाभृता देव स्वादला । वटपत्रीं तो बाळ जाला
॥१॥ अभिन्नव भक्ती नेली गोडी । चुरचुरा पावो चोखी आवडी २
भक्तिरसाची लागली गोडी । तोंडींचा अंगुष्ठ बाहेर न काडी ॥३॥
एकाजनार्दनीं सांगतों भावो । आपुली गोडी आपण घ्यावो ॥४॥

२९०९. एका भावासाठीं । देव धावे उठाउठीं ॥१॥ पोहे
सुदाम देवाचे । भक्षी आवडीनें साचे ॥२॥ खाऊनियां भाजी पान ।
दिधलें भोजन ऋषींसी ॥३॥ आवडीनें कण्या खाय । प्रेम न समाय
अंतरां ॥४॥ गौळियांचें उच्छिष्ट खाये । एकाजनार्दनीं धाये ॥५॥

२९१०. प्रेमं भक्तांची आवडी । म्हणोनियां धुतो घोडीं ॥१॥
ऐसा प्रेमाचा भुकेला । रोवक जाहला बळीद्वारां ॥२॥ उच्छिष्ट
फळें भिल्लणीचीं । खाये सांचीं आवडीनें ॥३॥ एकाजनार्दनीं उदार ।
तो हा सर्वेश्वर विठेवरी ॥४॥

२९११. राम भावाचा भुकेला । सांडोनी दुर्योधन सदनाला
॥१॥ विदुर गृह्याप्रति गेला । विश्रांती तेथें पावला २ शबरीचीं फळें
भक्षी । क्षीरनिधी क्षयन साक्षी ॥३॥ एकाजनार्दनीं निश्चय ऐसा ।
देव भक्ताधीन राहसा ॥४॥

२९१२. जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । तें उभें वाडें-
कोडें पंढरीये ॥१॥ न माथे चराचरीं योगियांच्या ध्याना । तया
ह्मणती कान्हा नंदाचा जो ॥२॥ आगम निगम लाजोनी राहिले ।
तया बांधिती वहिलें उखळासी ॥३॥ काव्याचा जो काळ भक्ता
प्रतिपाळ । तया भेडविती बागूल आला ह्मणोनी ॥४॥ बारा चौदा
सोळा अठरा विधादती । तो गायी राखी प्रीतीं गोकुळांत ॥५॥
एकाजनार्दनीं भक्तीचा भुकाळ । खाय तुळशीदलु भाविकांचें ॥६॥

२९१३. स्वामीसी तो पुरे एक भाव गांठी । वाउगा भ्रम
नेहटी वायां जाय ॥१॥ भावासाठी देव अंकित अंकिला । राहिला
उगला बळीचे द्वारी ॥२॥ अज्ञानाचे रथीं सारथी होउनी । राहे
मोक्षदानी भावासाठी ॥३॥ विदुराचे घरीं आवडीनें भक्षी । कण्या
साक्षेपेसी खातो देव ॥४॥ पोहे सुदाम्याचे खाउनी लुष्टला ।
एकाजनादनीं दिला सुवर्णगांव ॥५॥

२९१४. भावें घातली कास देव झाला दास । सोशी गर्भ-
वास भाविकांचे ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । यापरतें
साधन आणिक नाही ॥२॥ भावाचेनि बळें जीवपणें वोवळें ।
मन हें सोंवळें ब्रह्म साम्य ॥३॥ एकाजनादनीं भावचि कारण ।
सच्चिदानंदावरी खूण दाविली ते ॥४॥

२९१५. भाव भजनातें निफजवी । भक्त देवातें उपजवी ॥१॥
आतां भजनीं देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥२॥ सेवा
करणें हा संकल्प । भक्त देवाचाही वाप ॥३॥ भक्त कळवला देवाचा ।
देव झाला त्या भक्ताचा ॥४॥ देव भक्ताचे पोटीं । झाला ह्मणोनी
आवड मोठी ५ एकाजनादनीं नवलाव । कैसा भक्ताचे झाला देव ६

२९१६. एका भावें कार्यसिद्धी । एका भावें तुटे उपाधी ।
एका भावें आधिव्याधी । जन्मजर्रा पाश तुटे ॥१॥ एकाभावें
करी भजन । एकाभावें संत सेवन । एकाभावें वेद वचन । पाळितां
तुटे भव पीडा ॥२॥ एकाभावें योगयाग । एकाभावें तप अष्टांग ।
एकाभावें दैव तें सांग । तेथें द्वैत नको वापा ३ एकाभावें रिघें शरण ।
एकाभावें एकाजनादनीं । एकाभावें घरीं चरण । कायावाचामनेंशीं ॥४॥

२९१७. योगी रिंगाले कपाटीं । हटयोग साधिती आटी ॥१॥
परि तयांसी दुर्लभ । तो गोकुळां जाहला सुलभ ॥२॥ यज्ञादिकीं
अवदाता नये । तो गोपाळांचें उच्छिष्ट खाये ॥३॥ सदा ध्याती
जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनीं उलहासीं ॥४॥ एकाजनादनीं
प्रेमळ । भोळ्याभाविकां निर्मळ ॥५॥

२९१८. असोनी सबराभरी । बाह्य आणि अंतरीं । संपुष्टा
माझारीं । झणती देव ॥१॥ कल्पनेचा देव । ऐसा जया भाव ।

तो न करी निर्वाहो आह्वालागीं ॥२॥ सुक्षेत्रीं पुण्य अनु क्षेत्रीं
पाप । न चले हा संताप कल्पनेचा ॥३॥ काशी हो पंढरी तीर्थ-
साक्षा करी । सर्वत्र नरहरी तोचि भाव ॥४॥ एकाजनादर्नीं सर्वं
सिद्धि असे । नाथिलेंचि पिसें मतवाद्या ॥५॥

२९१९. जो ज्या चित्तीं भाव । तैसा तैसा होय देव । येथे संदेहो ।
धरणें न लगे ॥१॥ द्रौपदी स्मरतां माधव । धांव घेतली लव-
लाहे । ज्या जैसा भाव । तैसा देव होतसे ॥२॥ अशोक वर्नीं
सिता । श्रद्धि जातां हनुमंता । भावेंचि तत्त्वतां । कार्यसिद्धी ॥३॥
समरंगणीं तो अर्जुन । मोहिलासे गोवत देखोन । तेथेंचि जनार्दन ।
भावें गीता सांगे ॥४॥ ऐसा भावाचा लंपट । सांडोनी आलासे
वैकुंठ । एकाजनादर्नीं नीट । विठे उभा राहिला ॥५॥

२९२०. जैसा जैसा ज्या भाव । तैसा तैसा पावे देव ॥१॥
हा तो अनुभव पहा । देहीं पहा विदेहीं ॥२॥ शुद्ध करावें तें मन ।
जनीं पहा जनार्दन ३ एकाजनादर्नीं भाव । देहीं वरातसे देव ॥४॥

२९२१. देवासी तो पुर एकभाव । नेणें वैभव दासाचें ॥१॥
ज्या चित्तीं जी वाराणा । तैशी कामनां पुरवणें ॥२॥ नाहीं पडत
गोंवागुंती । आपणचि हातीं करीतुसे ॥३॥ एकाजनादर्नीं अंकीत ।
राहे तिष्ठत द्वारीं त्याच्या ॥४॥

२९२२. अंगावरी आळिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥
कायावाचा शरण जातां । नुपेक्षी अनाथा विह्वल ॥२॥ सुख्य
आधीं पाहिजे भाव । तेणें देव कव घाली ॥३॥ एकाजनादर्नीं
भावापाठीं । भावे उठाउठीं देव मार्गे ॥४॥

२९२३. महालाभ हाचि आहे । जो या गाये विड्वलासी ॥१॥
प्रेमभरित सदा कंठ । अंगीं बळकट भावना ॥२॥ हेंचि वैरा-
ग्याचें सार । चांयां कासया वेरझार ॥३॥ एकाजनादर्नीं भाव ।
अवघा पाठीं पोठीं देव ॥४॥

२९२४. समसाम्य सर्वांभूतीं । ज्यासी घडे भगवद्भक्ती ॥१॥
जाळिया ससुकृपा । सर्व मार्ग होय सोपा ॥२॥ हृदयीं ठस-
तांची भावो । प्रगटे देवाभिदेवो ॥३॥ भक्ता भावार्थे विकला ।
एकाजनादर्नीं देखिला ॥४॥

२९२५. झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्म ॥१॥
तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥ ऐसा धरितां
विश्वास । काय उणें मग तयास ॥३॥ एकाजनार्दनीं भाव । स्वयें
आपणचि होय देव ॥४॥

२९२६. सकळ साधनांचें सार । जनार्दन इतका उच्चार
॥१॥ येणें घडे सर्व कर्म । नको भेदाभेद वर्म ॥२॥ सांडा द्वैताचा
भाव । तेंणें सर्व दिसे वाव३एकाजनार्दनीं भाव । भाव तेथें वसे देव ४

२९२७. आरशाअंर्गीं लागतां मळ । मुख न दिसेचि निर्मळ
॥१॥ मळ तो झाल्हा नि पाहतां । मुख दिसे निर्मळता ॥२॥
पाहतां शुद्धभाव रीती । परमार्थ हाचि चितीं ॥३॥ एकाजना-
र्दनीं हा विचार । आरशासारखा प्रकार ॥४॥

२९२८. शुद्धभाव चितीं । तरी कांहीं न लगे युक्ति ॥१॥
न लगे आणिक विचार । शुद्ध भाव हाचि सार ॥२॥ भावा-
विण वांझें । साधनें तीं अवर्षीं ओझें ॥३॥ एकाजनार्दनीं
भाव । पाववी अक्षय तो ठाव ॥४॥

२९२९. अभाग्य न भजती भगवंतीं । त्यासी पृथ्वी असे जडत्व
देती । जळें दिधली त्या अधोगती । तेजें दिधली त्या संतापवृत्ति
॥१॥ ऐशा कैसेनि भेटे भगवंतु । नरदेहीं मुकले निजस्वार्थु ।
जन्म मरणाचें भोगिती आवर्तु । त्यासी विमुख होय हृदयस्थु ॥२॥
वायूनें दिधलें त्या चंचळत्व । नभें दिधलें त्यां भावशून्यत्व । मह-
त्त्वे हारिलें निजसत्व । मायें दिधलें त्या समत्त्व ॥३॥ सभाग्य
भावे भजती भगवंतीं । त्यांसी पृथ्वी देतसे निज शांती । जळें दि-
धली मधुर रसवृत्ती । तेजें दिधली निजतेज प्रभादीप्ति ॥४॥
ऐशा सहजें प्रसन्न होय देवो । जेणें भूतांचा पालटे देहभावो ।
निजीं निजाचा वाडे निर्वाहो । जनीं विजनीं अखंड ब्रह्म भावो ॥५॥
वायु उपरमें दे निश्चळत्व । नभें दिधलें त्या अलिप्तत्व । महत्त्वे
दिधलें शोधित सत्त्व । मायें दिधलें सद्विया परमतत्त्व ॥६॥ एका-
जनार्दनीं निज भक्ति । तें अलभ्य लाभु होय प्राप्ती । भूतें महा-
भूतें प्रसन्न होती । तेंणें न भंगे ब्रह्मस्थिति ॥७॥

२९३०. भाव लागला भगवंती । हरिरूप पवित्र जगती ।
पाहतां कर्माकर्म गती । ब्रह्मस्थिती अखंड ॥१॥ भाक्ती द्वणे सोहं-
शाक्ती । सांडीं भवभय आसक्ती । पाहतां निजभाव विरक्ती ।
सर्वाभूतीं भगवंता ॥२॥ करितां कर्मांचें देहाचरण । कर्म सवाह्य
वैतन्य । देहविदेह अवसान । गमनागमन खुंटलें ॥३॥ एका-
जनार्दनीं एकपण । अनन्यभावे पै शरण । जन्ममरण आलें
मरण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णलें ॥४॥

२९३१. जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थीं
संदेह । मानूं नको ॥१॥ भावें भाक्ती फळे । भावें देव मिळे ।
निजभावे सोहळे । स्वानंदाचे ॥२॥ एकाजनार्दनीं । भावाच्या
आवडीं । मनोरथ कोडी । पुरवीं तेथें ॥३॥

२९३२. भावेंविण देव नयेचि पै हातां । वाउगें फिरतां रानो-
रान ॥१॥ मुख्य तें स्वरूप पाहिजे तो भाव । तेंणें आकळे देव
निःसंदेह ॥२॥ संतसमागम नाम तें पावन । वाचे नारायण हाचि
भाव ३ एकाजनार्दनीं रोपा मंत्र राम । गातां जोडे धाम वैकुंठांचें ४

२९३३. अवघे अवघे ते देव । अवघे अवघे एक भाव ॥१॥
अवघे अवघे प्रेमळ । अवघे अवघे निर्मळ ॥२॥ अवघे अवघे
भावाचे । अवघे अवघे प्रेमाचे ॥३॥ अवघा एका अवघा एका ।
अवघा अवघा जनार्दन एका ॥४॥

२९३४. देवासी तो पुरे । एक तुळशीपान वरें ॥१॥ नाहीं
आणिक आवडी । भावासाठीं घाली उडी ॥२॥ कण्या भाजी
पान फळें खाय । न पाहे यातीकुळ स्वयें ॥३॥ प्रीतिनें
दहीभात । उच्छिष्ट गोवळ्यांचें खात ॥४॥ भाक्तिसुखें भुलला
हरी । एकाजनार्दनीं निर्धारीं ॥५॥

२९३५. भावें करारे भजन । भावें करा नामस्मरण ॥१॥ भावें
जावें पंढरीसी । भावें नाहावें भीमरथीसी ॥२॥ भावें करा प्रदाक्षिणा ।
भावें करा जागरणा ३ भावें व्रत एकादशी । एका शरण जनार्दनासी ४

२९३६. आह्मासी विश्वास पुरे एक भाव । या विद्वलावांचोनि
देव न समों कोणहा ॥१॥ विश्रंतीचें घर संतांचें माहेर ।

करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें तो आठवी ।
विठ्ठल सांठवी हृदयामाजी ॥३॥

२९३७. पाडला पाडली चिंतावी माडली । विटाई साउली
आदि अंती ॥१॥ नोहे परता भाव नोहे परता भाव । आतुडेचि
देव हातीं मग ॥२॥ वैसलासे दृढ हृदय मंदिरां । सबाह्याभ्यंतरीं
कोंडोनियां ३ एका जनार्दनीं जडला विठ्ठल । नोहे तो निर्बळ आतां कधीं ४

२९३८. बहु मतें बहु मतांतरें । आझा निर्धारें नाघडती ॥१॥
अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागीं तयासी न विसवों ॥२॥
विठ्ठल देवो जेथें उभे । पुढें शोभे पुंडलीक ॥३॥ एका जनार्दनीं
अमर । कमळ परिकर विठोवा ॥४॥

२९३९. देव प्रसन्न जाला माग हाणे वहिला । भक्त घोघरीं
विचार पुसों गेला ॥१॥ भाव कीं भ्रांती आळस कीं भक्ती । विचारुनि
व्यक्तीं ठायीं ठेवा ॥२॥ अरे हें गुह्यगोप्य कुडे करूं नये उघडें ।
तरीं द्वारोद्वार पुसूं जाय वेडें ॥३॥ विलंब करितां पहाहो उदास
जाला देवो । निवाळीया खंति न घाली हाणे घावो ॥४॥ शिकविलें
नायकती वरिलें तें करिती । आपुलेनि कमें आपण गुंतताती ॥५॥
एका जनार्दनीं शीतळ भाव । आळसेंचि देव दुःहाविला ॥६॥

२९४०. सर्वां ठायीं उधाची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥
ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥ आज्ञा ज्याची
धडफुडी । पर्वत बैसका न सोडी ॥३॥ ज्याचे आहोविण । पवन
न चाले एक क्षण ४ जो सर्वांसी आधार । एका जनार्दनीं विश्वभर ५

२९४१. भक्त देवातें भजती । देव भक्तीं धरीं प्रीती ॥१॥
ऐसा एकमेकांचा ठावो । भक्तांर्धगीं देव पहाहो ॥२॥ अलंकारं
एक सुवर्ण । तैसैं नाहीं दुजेपण ॥३॥ एका आधीं एक पाठीं । एका-
जनार्दनीं रहाटी ॥४॥

२९४२. एक एकाच्या भावा । गुंतुनी ठेले अनुभवा ॥१॥ प्रेम
न समाये गगनीं । धन्य धन्य चक्रपाणी ॥२॥ उद्धरी पतिता । मोक्ष
देतो सायुज्यता ३ एका शरण जनार्दनीं । उदार हा जगदानी ४

२९४३. आधीं देव पाठी भक्त । ऐसैं मागें आलें चालत ॥१॥
हेंही बोलणेंची वाव । भक्ता आधीं कैचा देव ॥२॥ भक्त शिरो-

मणी भावाचा । देव लंपट जाला साचा ॥३॥ भक्तासाठी अवतार ।
ऐसा आहे निर्धार ॥४॥ वडील भक्त धाकुला देव । एकाजनादर्दनी
नाहीं संदेह ॥५॥

२९४४. सप्रेम करितां भजन । नोहे भवाचें बंधन ॥१॥
भक्ताचे आधीन देवो । नाहीं नाहीं हो संदेहो ॥२॥ भक्तीची एवढी
गोडी । वैकुंठाहुनी घाली उडी ॥३॥ भक्तामाजी देव असे । देवा-
अंगी भक्त दिसे ४ ऐशी परस्परें मिळणी । शरण एकाजनादर्दनी ॥५॥

२९४५. देव भक्त दोन्ही समची सारखे । पहातां पारिखें
न दिसे दुजें ॥१॥ भक्ताचे अंगी देव असे । देवाचे हृदयी भक्त
वसे ॥२॥ ऐशी परस्परें मिळणी । शरण एकाजनादर्दनी ॥३॥

२९४६. भक्तावांचुनी देवा । कैचें रूप कैचें नांवा ॥१॥ भक्तीं
धरुनि आवडी । देवा लाविलीरो गोडी २ भक्तावांचुनी पुसे कोण ।
देवा नाहीं महिमान ॥३॥ भक्तीं करुनि निर्धार । देवा धरविला
अवतार ॥४॥ उभयतां नोहे तुटी । एकाजनादर्दनी मिटी ॥५॥

२९४७. देव म्हणे भक्तांसी आवडीं । मी झालों तुमचा गडी
॥१॥ सांगाल तें करीन काम । मजवर ठेवा तुमचें प्रेम ॥२॥ भाव मज
द्यावा । आणीक मज नाहीं हेवा ॥३॥ आवडीनें देव बोले । भक्ता-
माजी स्वयें खेळे ॥४॥ खेळतां गोपालीं । एकाजनादर्दनीं गोकुळीं ॥५॥

२९४८. माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतरीं ॥१॥
ऐशी परस्परें खूण । जाणती तें ब्रह्मज्ञान २ माझी सायुज्यता मुक्ति ।
चेउनी बळें मीच होती ॥३॥ सायुज्यापरीस भक्ती गोड । एकाजनादर्दनीं
धरती चाड ॥४॥

२९४९. बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह भक्त आत्मा जाण
॥१॥ माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥२॥ नांदे
सहज भक्त आंत । मी देह भक्त देहातीत ॥३॥ एकाजनादर्दनीं भक्त
देवपणा मी भक्तांकित ॥४॥

२९५०. नामरूप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार
नोहे उतराई ॥१॥ भक्ताचे उपकार कशानें फेडी । यालागीं त्याचे
उच्छिष्ट काढी ॥२॥ भक्ताचेनी पालटे येतो गर्भवासा । उपकार

उतराई नोहे कैसा ॥३॥ एकाजनादनीं उतराई नोहे । यालागीं भक्तासी न विसंबे जीवें ॥४॥

२९५१. मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥ भक्तांशीं मीच वसें । माझा भक्त मज माजीं अरो ॥२॥ मज आणलें नामरूपा । भक्त सखा माझा तो ३ एकाजनादनीं निर्गुण । भक्तें सगुण मज केलें ॥४॥

२९५२. तुमचे अप्रमाण होतां बोल । मग फोल जिवित्व माझे ॥१॥ कासया वागवूं सुदर्शन । नाहीं कारण गदेचें ॥२॥ तुमचा बोल व्हावा निका । हेचि देखा मज प्रिय ॥३॥ मज यावें उणेपण । तुमचें थोरपण प्रकाशं धा ॥४॥ एकाजनादनीं देव । स्वयमेव बोलती ॥५॥

२९५३. माझी मिदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥ तुझां पडतां अंतर । मज वाटे हुरहूर ॥२॥ तुमची न होतां भेटी । मज दुःख पोटीं अनिवार ॥३॥ अंकित अंकिलें तुमचा । एकाजनादनीं सख्य राचा ॥४॥

२९५४. तुझांसाठीं उणेपण । स्वयें मजलागून येऊं धा ॥१॥ प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धी । मधीं उपाधी येऊं नेदी ॥२॥ घेउनी हातीं सुदर्शन । आलें विघ्न निवारी ॥३॥ दारवंटा राखीन तुमचा । एकाजनादनीं साचा ब्रीद माझे ॥४॥

२९५५. देव गूज सांगे भक्तां । अंकित अंकिता तुमचा मी १ तुझांलागीं अवतार । धरणें साचार मजलागीं ॥२॥ तुझां न यावें उणेपण । माझे थोरपण कोण वानी ॥३॥ झणोनि गळां घाली मिठी । एकाजनादनीं पडली गांठी ॥४॥

२९५६. भावें करितां माझी भक्ती । मी आतुडें भक्ताहातीं ॥१॥ माझे भक्तीपरतें । साधन नाहीं वो निरतें ॥२॥ माझे भक्तीचें महिमान । भक्त जाणती सहान ॥३॥ एकाजनादनीं भाव । स्वयें बोलतसे देव ॥४॥

२९५७. जो जो कोणी भजनीं बैसे । तेथें मी दिसे तैसाची ॥१॥ उपासनेचा निर्वाहो । सर्वांभूतीं देवाधिदेवो ॥२॥ हो क

खाली.

पाहिजे.

भरावा

the de

the p

माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वरें ॥३॥ तेंथें करितां भावें
भक्ति । एकाजनार्दनीं मुक्ति तयासी ॥४॥

२९५८. जे भजती मज जैसे । मी ही तया तैसा असे ॥१॥
जयां जैशी पै वासना । मीही तैसा होय जाणा ॥२॥ हो का माझी
प्रतिमा मूर्ति । आदरें करितां माझी भक्ति ॥३॥ मी जनीं असोनी
निराळा । एकाजनार्दनीं अवलीला ॥४॥

२९५९. मज जे अनुसरले काया वाचा मनें । त्यांचें चाल-
वणें सर्व मज ॥१॥ ऋणवई त्यांचा अनंत जन्मांचा । जे गाती
वाचा कीर्ति माझी ॥२॥ तयांचिया द्वारीं लक्ष्मीसहित । उभा मी
तिष्ठत याचक्रपणें ॥३॥ सर्व जडभारी जाणें योगक्षेम । एका-
जनार्दनीं नेम जाणा माझा ॥४॥

२९६०. मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित
त्याचा ॥१॥ त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडो नेदीं
व्यंगें सहसा कोटें ॥२॥ एकाजनार्दनीं त्याचा मी अंकित । राहें
पै तिष्ठत त्याचे द्वारीं ॥३॥

२९६१. सर्व कर्म मदर्पण । करितां मन शुद्ध होय ॥१॥ न्यून
तें चढतें जाण । करी संपूर्ण मी एक ॥२॥ माझ्या ठायीं ठेउनीं मन ।
करी कीर्तन आवडीं ॥३॥ मन ठेउनीं माझ्या ठायीं । वसो कोटें भलतें
ठायीं ॥४॥ एकाजनार्दनीं मन । करा मजची अर्पण ॥५॥

२९६२. साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तस्थतां ॥१॥
माझा होतां अनुभव । कल्पनेसी नुरे ठाव ॥२॥ माझे देखतां चरण ।
संसारची नुरे जाण ॥३॥ माझी भक्ति करितां । दोष नुरेचि सर्वथा
॥४॥ सर्वाठायीं मी वरें । एकाजनार्दनीं भेद नासे ॥५॥

२९६३. भाविकांच्या उदकासाठीं । रमा नावडे गोमटी ॥१॥
भाविकांचें उदक घेतां । मज समाधान चित्ता ॥२॥ भाविकांचे
उदकापुढें । मज वैकुंठही नावडे ॥३॥ ऐशी भाविकांची गोडी ।
एकाजनार्दनीं घाली उडी ॥४॥

२९६४. स्वर्ग नरक द्रहलोक । यांची प्रीति सांडोनी देख ॥१॥
भावें करितां माझी भक्ति । भाविक आपेंआप उद्धरती ॥२॥ गव्हांची
राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कानें त्याचीं होतीं ॥३॥ द्रव्य जा-

हूले आपुले हातीं । सकळ पदार्थ घरां येती ॥४॥ एकाजनार्दनीं बोध । सहज घडे एकविध ॥५॥

२९६५. माझा शरणागत न दिसे केंविलवाणा । ही तों लाज जाणा माझी मज ॥१॥ एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे ॥२॥ समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसें मी त्या तत्वता न विसंबें ॥३॥ एकाजनार्दनीं हा माझा नेम । आणीक नाहीं वर्म भावेंविण ॥४॥

२९६६. माझा भक्त मज भीतरिं । मी स्वयें असें तया माझारीं । बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥ माझिया भक्तीसी जे लागले । ते मांच होउनी ठेले ॥३॥ एकाजनार्दन अभेद । तया हृदयीं मी गोविंद ॥४॥

२९६७. पूजी माझिया भक्तातें । तेणें संतोष होत मातें ॥१॥ भक्त माझा मी भक्ताचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥ देवभक्तपण । वेगळीक नाहीं जाण ॥३॥ भक्त जेव्रतांची धालों । एकाजनार्दनीं लाधलों ॥४॥

२९६८. वमिल्या मिष्टान्ना । परतोनी श्रद्धा न धरी रसन ॥१॥ ऐसे आठवतां माझे गुण । मिथ्या ठायीं नसे भान ॥२॥ जेथें कर्मांचे परिपाठी । हे तों पुन्हां नये गोष्टी ॥३॥ येव्हडें कथेचें महिमान । एकाजनार्दनीं शरण ॥४॥

२९६९. भावें करितां माझी भक्ति । विषयवासना जळोनि जाती ॥१॥ चालतां माझे भक्तिपंथी । सकळ साधनें जळोनि जाती ॥२॥ माझिया निजभक्ता । न बाधेचि संसारव्यथा ॥३॥ प्रल्हादा गांजितां जगजेठी । मी प्रगटलों कोरडे काष्ठी ॥४॥ द्रौपदी गांजितां तात्काळीं । कौरवांचीं तोडें केलीं काळीं ॥५॥ गोकुळीं गांजितां सुरपती । गोवर्धन धरिला हातीं ॥६॥ अर्जुन प्रतिक्षेचे वेळीं । म्यां लपविला हेळी ॥७॥ अंबकृधीचे गर्भवास । म्यां सोशिले सावकाश ॥८॥ भक्त चरणींची माती । एकाजनार्दनीं वंदिती ॥९॥

भक्तवत्सलता.

२९७०. जीं जीं भक्त बोलती वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा ॥१॥ याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सूकर ॥२॥

भक्तवचना उणेपण । येऊं नेदी जाण निर्धारें ॥३॥ स्वयें गर्भ-
वास सोशी । अंबकृषिकारणें ॥४॥ एकाजनार्दनीं ब्रीद साचा ।
वागवी भक्ताचा अभिमान ॥५॥

२९७१. अंबकृपिराया पाडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें
देव ॥१॥ उच्छिष्टही खातां प्रायश्चित्त असे । गोपाळाचे प्रास
खाय हरी ॥२॥ एकाजनार्दनीं भक्ताचा अंकित । म्हणोनी
तिष्ठत विटेवरी ॥३॥

२९७२. भक्तालागी अणुमात्र व्यथा । ते न साहवे भगवंता
॥१॥ करुनी सर्वांगाचा बोढा । निवारीतसे भक्त पीडा ॥२॥ होउनी
भक्ताचा अंकितु । सारथीपणें तो करीतु ॥३॥ प्रल्हादासी दुःख
सोडें । होतांची काष्ठी प्रगटे ॥४॥ ऐसा अंकित चक्रपाणी । एका
शरण जनार्दनीं ॥५॥

२९७३. भक्तपणा सान नव्हेरे भाई । भक्ताचे पाय देवाचे हृदयीं
॥१॥ भक्त तोचि देव भक्त तोचि देव । जाणती हा भाव अनुभवी
॥२॥ दान सर्वस्वें उदार बळी । त्याचे द्वार राखे सदा वनमाळी ३
एकाजनार्दनीं मिती नाही भावा । देवचि करितो भक्ताची सेवा ४

२९७४. वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो ॥१॥
ह्मणे इहीं थोरपण आह्मां । ऐसा वाढवी महिमा भक्तांचा २ एका-
जनार्दनीं कृपाळ । दीनाचा दयाळ विद्वळ ॥३॥

२९७५. सिटी घालूनियां भक्तां । ह्मणे शिणलेती आतां ॥१॥
धावे तुरावया चरण । ऐसा लाघवी आपण ॥२॥ योगियासी भेटी
नाहीं । तो आवडीनें कवळी बाहीं ॥३॥ एकाजनार्दनीं भोळा ।
भक्तां आळिंगी सांवळा ॥४॥

२९७६. देवासी तो आवडे भक्त । नाही हेत दुसरा ॥१॥
बळी सर्वस्व करी दान । त्याचें द्वारपाळपण केलें त्वां ॥२॥ धर्म
सदां होय उदास । त्याचे घरीं तुझा वास ॥३॥ तुझा भक्त अंब-
कृषी । त्याचे गर्भवास सोशिसी ॥४॥ तुझीं उदार जगदानी ।
शरण एकाजनार्दनीं ॥५॥

२९७७. शुद्ध करूनियां मन । नारायण चिंतावा ॥१॥ मग
उणें नाही कांहीं । प्रत्यक्ष पाही अनुभव ॥२॥ आठवितां उप-

मन्यु बाळ । दिला क्षीरसागर सुडाळ ॥३॥ धुवें चिंतिलें चरणा ।
 अढळपदीं स्थापिलें जाणा ॥४॥ विभीषणें केला नमस्कार । तया
 केलें राज्यधर ॥५॥ विष पाजितां पूतना । पाठविली वैकुंठ-
 सदनां ॥६॥ गणिकेनें आठविलें । तिसी वैकुंठीं बैसविलें ॥७॥
 हीनयाती कुब्जादासी । जाहली प्रिय ती देवासी ॥८॥ अर्जुनाच्या
 भावार्थासाठीं । रथ हांकी जगजेठी ॥९॥ गोपाळांची आवड
 पोटीं । उच्छिष्टासाठीं लाळ घोटी ॥१०॥ विदुराच्या भक्षी कण्या ।
 तेंणें आवडी मानी मना ॥११॥ एका शरण जनार्दनी । दासां
 न विसरे चक्रपाणी ॥१२॥

२९७८. अष्टांगयोग साधित्ती साधनीं । तो हरिकीर्तनीं
 नाचे बापा ॥१॥ यज्ञादिकीं अवदान नेवे वो माये । तो उभा राहुनि
 क्षीरापती खाये ॥२॥ पवन कोंडोनि योगी जाती निराकारी । तो
 हरी धर्माघरीं पाणी वाहे ॥३॥ सनकसनंदन जया ध्याताती
 आवडी । तो अर्जुनाचीं घोडीं धुतो हरी ॥४॥ एकाजनार्दनीं
 भक्तांचा अंकित । हाणोनि तिष्ठत विटेवरी ॥५॥

२९७९. देव धांवे मागें न करी आळस । सांडितां भवपाश
 मायाजाळ ॥१॥ सर्वभावें जे कां शरण रिघती । त्यांचें वोडें
 श्रीपती अंगें वाहे ॥२॥ नको भुक्तिमुक्ति सदा नामीं हेत । देव
 तो अंकित होय त्यांचा ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा ज्यांचा भाव ।
 त्यां घरां देव पाणी वाहे ॥४॥

२९८०. देवासी आवडे भक्त समागम । त्यांचें सर्व काम करी
 अंगें ॥१॥ भक्ताजालागीं अवतार धरी । नांदे भक्तांघरीं स्वयें
 देव ॥२॥ भक्तांविण देवा कांहींचि नावडे । भक्त तो आवडे सर्व-
 काळ ३ एकाजनार्दनीं भक्तांचा अंकित । देव सदोदित स्वयें होत ४

२९८१. नातुडे जो योगी ध्याना । तो समचरणा पंढरीये ॥१॥
 भोळा सुलभ भाविकांसी । दर्शनें सर्वांसी सारखा ॥२॥ अभेदाच्या
 न धांवे मागें । भाविकां लागे पाठोपाठी ॥३॥ शुद्ध देखतांचि भाव ।
 एकाजनार्दनीं उभा देव ॥४॥

२९८२. उदार देव उदार देव । नाशी भव भक्तांचें ॥१॥
प्रन्हादाचें निवारी घात । राखिला जळांत अमीसी ॥२॥ पांड-
वांचें करी काम । निवारी दुर्गम स्वअंगें ॥३॥ गौळीयांचीं गुरें
राखी । आपण शेखीं एकला ॥४॥ येतां शरण एकपणें । एका-
जनादनीं ऐसें देणें ॥५॥

२९८३. दयाळु उदार पंढरीराव । भाकितां कांय पुरवी इच्छा
॥१॥ ऐसा याचा अनुभव । आहे ठाव मागोगियां ॥२॥ जे जे होती
शरणागत । पुरवी आर्त तयांचें ॥३॥ उपमन्यु धुव वाळ । दिधलें
अढळपद त्यांतें ॥४॥ पुराणीं तों व्यासें बहु । वर्षिलें दावूं कासया
॥५॥ एकाजनादनीं एकचि भाव । तेणें देव तुष्ट ॥६॥

२९८४. दयेचें धाम नेघे कोणचाही श्रम । हरी वर्णां सप्रेम
दृढ निजभावे ॥१॥ प्रसन्न होउनी दिनातें पहातो । आवडी
उद्धरितो भाविकांसी ॥२॥ एकाजनादनीं भक्तिरी मुलला । हाणोनि
वेडावला भक्तामार्गे ॥३॥

२९८५. खुपूं लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥
घडी मडकें कुंभाराचें । चोळ्यामेळ्याचें डोर वाढी ॥२॥ सजन
कसायाचें विकी मांस । दामाजीचा दास स्वयें होय ॥३॥ एकाज-
नादनीं जनीरांगें । दळूं कांडूं लागे आपण ॥४॥

२९८६. देखावया भक्तपण । रूग धरिलें सगुण ॥१॥ तो हा
पंढरीचा राणा । वेदा अनुमाना नये तो ॥२॥ भाविकांचें पाठीमार्गे ।
धांवे लागें लवलाही ॥३॥ खाये तुळशीपत्र पान । न म्हणे सान
थोडें तें ॥४॥ एकाजनादनीं हरी । आपुली थोरी विरारे ॥५॥

२९८७. दहा अवतार घेत भक्तांचिया काजा । तो हा विटेवरी
राजा पंढरीचा ॥१॥ भक्तांचें उणें न पाहे आपण । उच्छिष्ट काढी
धर्माधरीं न लाजे जाण ॥२॥ अर्जुनाचीं घोडीं रणांगणी धुतलीं ।
भक्ता नये उणे कृपेची माउली ॥३॥ एकाजनादनीं भक्तांचिया
काजा । विटेवरी उभा राहिला सहजा ॥४॥

२९८८. एकपणें एकला विसे । उभा असे विटेवरी ॥१॥
नेणतीयाराठीं लहान । होय आपण स्वहृच्छें ॥२॥ जाणतांचि

लागे चाड । न धरीं भीड तयाची ॥३॥ एकाजनार्दनीं शरण ।
भवमोचन तारक ॥४॥

२९८९. एका घरीं चोरी लोणी । एका घरीं वाहे पाणी ॥१॥
एका घरीं बांधिला राहे । एका घरीं चिमणा होय ॥२॥ एका
घरीं ब्रह्मचारी । एका घरीं भोगी नारी ॥३॥ एकाघरीं सुखें नाचे ।
एका घरीं प्रेम त्याचें ४॥ एसा व्यापला दोहीं घरीं । एकाजनार्दनीं श्रीहरी ५

२९९०. एका द्वारीं द्वारपाळ । एका घरीं होय बाळ ॥१॥ एका
घरीं करी चोरी । एका घरीं होय भिकारी ॥२॥ एका घरीं युद्ध
करी । एका घरीं पूजा बरी ॥३॥ एका घरीं खाय फळें । एका घरीं
लोणी बळें ॥४॥ एका एकपणें एकला । एकाजनार्दनीं प्रकाशला ५

२९९१. एकाच्या चाडें । उगवी बहुतांचें कोडें ॥१॥ म्हणोनी
उभा विटेवरी । पाउलें समाचि साजिरीं ॥२॥ एकासाठीं गर्भवास ।
एकाद्वारीं रहिवास ॥३॥ एका घरीं उच्छिष्ट काढी । एकाचीं रणीं
धूत घोडीं ॥४॥ एका द्वारीं भिकारी होय । एका घरीं भाजी खाय ५
एका एकपणें हरी । एकाजनार्दनीं दास्य करी ॥६॥

२९९२. ज्याची प्रतिज्ञा निर्धारिं । देवा हरी आणियेले ॥१॥
तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामीं ॥२॥ शस्त्र न धरी
ऐसा बोल । साचा केला संग्रामीं ॥३॥ विकळ पडतांची अर्जुन ।
धरिलें सुदर्शन हस्तवर्ध ॥४॥ ऐसा कृपेचा कळवळा । एकाजना-
र्दनीं पाळी लळा ॥५॥

२९९३. भक्त चरणींचे रजःकण । हृदयीं वाहे नारायण ॥१॥
भक्तां पडतां संकट । देव अंगें सोशी कष्ट ॥२॥ गांजितां प्रल्हादा
नेहटीं । स्वयें प्रगटला कोरडे काठीं ॥३॥ द्रौपदी गांजितां तात्काळीं ।
कौरवांचीं तोंडें केलीं काळीं ॥४॥ गोकुळीं गांजितां सुरपती । गोव-
र्धन धरिला हातीं ॥५॥ अर्जुनातें संकटप्राप्ति । दिवसां लपवी
गभस्ती ॥६॥ अंक्रुपेचे गर्भवास । स्वयें सोशी हाधिकेश ॥७॥
एकाजनार्दनीं दास । होय भक्तांचा सावकाश ॥८॥

२९९४. कासया साधन तपाचिया हावा । पाचारितां धांवा
येतो लवलाही ॥१॥ ऐसा अंकिला धांवे वचानासाठीं । पहा जंग-

जठी भक्तकाजा ॥२॥ संकटीं पडली. गजानक मिठी । धावे उठा-
जठीं श्रीदासाठीं ॥३॥ अळीकर धोकुट धुव. बैसे वनी । तयासीं
तत्क्षणीं अढळ केलें ॥४॥ पडतां संकट द्रौपदी करी धांवा ।
धावे लवलाह्या सारुनी ताट ॥५॥ एकाजनाईनीं भक्तकाज कैवारी ।
धावे सत्वरीं आपुल्या लाजा ॥६॥

२९९५. अवरोधें विरोधें करितां हरिभवती । सायुज्यता मुक्ति
देणें तया ॥१॥ ऐसा कृपाळु लक्ष्मीचा पती । पुराणें वर्णितो महिसा
ज्याचा ॥२॥ विष पाजूं आळी पूतना राक्षसी । अक्षयपदासी
दिलें तिसी ॥३॥ अगवग केशी असुर वधिले । सायुज्यता दिलें
पद त्यांसी ॥४॥ एकाजनाईनीं भक्तांचा कैवारी । श्रीद हें
साचारीं मिरवतसे ॥५॥

२९९६. ज्ञानराजासठीं स्वयें भित वोढी । विसरुनी प्रौढी
धोरपण ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । कट धरुनी करीं
तिष्ठतसे ॥२॥ नामदेवासाठीं जेवीं दहींभात । न पाहे उचित आन
दुजें ॥३॥ गोरियाचे घरीं स्वयें मडकीं घडी । चोखियाची वोढी
गुरें डोरें ॥४॥ सांवत्या माळ्यासीं खुरपूं लागे अंगें । कबीराचे
मागें शेले विणी ॥५॥ रोहिदासासवें चर्म रंगूं लागे । सजण
कसायाचें अंगें मांस विकी ॥६॥ नरहरि सोनारा घडूं फुंकूं लागे ।
दामाजीचा वेगें पाडीवार ॥७॥ जनाबाईसाठीं वेंचितसे शेणी ।
एकाजनाईनीं धन्य महिसा ॥८॥

२९९७. भक्तांच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई ॥१॥
ज्ञानोघाचीं भित वोढी । उच्छिष्टपात्रें काढी धर्माघरीं ॥२॥ जेवीं
नामदेवासंगें साचें । सुदाम्याचे पोहे भक्षी ॥३॥ विष पितो
मिराबाईसाठीं । विदुराच्या हाटी कण्या स्वयें ॥४॥ एकाजनाईनीं
अंकितपणें । द्वार राखणें बळीचें ॥५॥

२९९८. दासासी संकट पडतां जडभारी । धावे नानापरी
रक्षणार्थ ॥१॥ पडतां संकटीं द्रौपदी बहीण । धावे नारायण लव-
ळाहें ॥२॥ सुदामियाचें दरिद्र निवटिलें । द्वारकेतुल्य दिलें अम
त्यासी ॥३॥ अंबकृष्णीसाठीं गर्भवास सोसी । परीक्षितीसी रक्षी

गर्भामाजी ॥४॥ अर्जुनाचे रथीं होउनी सारथी । उच्छिष्ट
भक्षिती गोवळ्याचें ॥५॥ राखितां गोधनें मेघ वरुषला । गोवर्धन
उचलिला निजवळें ॥६॥ मारुनी कंसासुर सोडिले पितर । रक्षिले
निर्धारें भक्त जन ॥७॥ एकाजनार्दनीं आपुलें ह्यणवितां । धावे
हरी सर्वथा तयालागीं ॥८॥

२९९९. भक्तासी संकट पडतां । धावे देव तच्चतां लवलाहें
॥१॥ ऐसा अनुभव आहे । देव लवलाहें धावत ॥२॥ द्रौपदी पडतां
संकटीं । धावे उठाउठीं देव तेव्हां ॥३॥ पडतां संकट प्रल्हादासी ।
कोरडे काष्टेंसी देव जाहला ॥४॥ पडतां संकट गजेंद्रासी । हाके-
सरसी उडी घाली ५ एकाजनार्दनीं निर्धार । स्मरतां साचार धावत ६

३०००. मानी भक्तांचे उपकार । धरी गौळ्याघरीं अवतार ॥१॥
प्रेमें नाता छंदे नाचे । उणें पडों नेदी साचें ॥२॥ अंगें धाव घालीं ।
ऐशी कृपेची माउली ३ एकाजनार्दनीं साचा । देव अंकित भक्तांचा ४
३००१. मानी भक्तांचे उपकार । म्हणोनी धरी अवतार ॥१॥
उच्छिष्ट काढी धर्माघरीं । नीच काम करी गौळ्याचे ॥२॥ अर्जुनाचे
रथीं बैसे । सारथ्य सरसें करीतसे ॥३॥ एकाजनार्दनीं अंकित-
पणें । द्वार राखणें बळीचें ॥४॥

३००२. भाविकांची आवड मोठी । धावे पाठीं रानोरान ॥१॥
कण्या खाये विदुराच्या । उच्छिष्ट गोवळ्याचें परमप्रिय ॥२॥
उच्छिष्ट फळें भिल्लीणींचीं । खाये रुचीं आदरें ॥३॥ पोहे खाये सुदा-
म्याचे । कोरडे फळे मारी साचे ॥४॥ ऐशी भक्ताची आवडी देवा ।
एकाजनार्दनीं करी सेवा ॥५॥

३००३. उत्तम अन्न देखतां दिठीं । ठेवी पोटीं जतन तें ॥१॥
तान्हुल्याची वाहे चिंता । जेवीं माता वाळतें ॥२॥ न कळे तया
उत्तम कडू । परी परबडु माता दावी ॥३॥ एकाजनार्दनीं तैसा देव ।
घेत धाव भक्तांघरीं ॥४॥

३००४. वस्त्राचिये लळे जैशी । घेनु अपैशी येत घरां ॥१॥
तैसा भक्तांघरीं नारायण । धावें आपण वोढीतें ॥२॥ मुंगियांच्या
घरां मूळ । धाडी समूळ कोण तो ॥३॥ एकाजनार्दनीं देव । घेत
धाव आपणचि ॥४॥

३००५. यातीकूळ कांहीं नाणी तो मनासी । धावे त्याचे पाठीसी लागवेगें ॥१॥ आपुले ह्मणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौतुकें आपुले काजा ॥२॥ एकाजनार्दनी पहा अनुभव । धांवतसे देव लवलाहें ॥३॥

३००६. घातकाची ताहान किती । तृप्ति करुनि निववी क्षिती ॥१॥ धेनु वत्सातें वोरसे । घरीं दुभतें पुरवी जैसें ॥२॥ पक्वान सेवू नेणती बाळें । मातामुखीं घालीं बळें ॥३॥ एकाजनार्दनी बोले । एकपण माझें नेळें ॥४॥

३००७. बाळकाचे छंद जाण । माता पुरवित्ती आपण ॥१॥ बोकडे बोलतां तें बोल । माते आनंद सखोल ॥२॥ मागें जें तें दे आपण । आळ पुरवी त्यासी देऊन ॥३॥ एकाजनार्दनीं ममत्व तें । नोहे लौकिकापुरतें ॥४॥

३००८. भक्तिभावार्थ अर्पिला । देव राधांगीं धरिला ॥१॥ रानीची रानठ वनमाला । भक्तीं आणुनीं घातली गळां ॥२॥ भक्त अर्पितां आवडी । देव जाणे त्याची गोडी ॥३॥ भक्तभाव जाणोनि पाही । एकाजनार्दनीं राहे देहीं ॥४॥

३००९. देवो विसरे देवपण । अर्पी वासना भक्तांसी ॥१॥ भक्त देहीं सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥२॥ जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥३॥ एकाजनार्दनीं अंकित । उभा तेथेंचि तिष्ठत ॥४॥

३०१०. जे जे भक्तांची आवडी । तयां संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥ होय तयांचा अंकित । नेणे लहान थोर मात । आपुले आपण पुढें धांवत । न सांगतां करी सर्व ॥२॥ एकाजनार्दनीं कनवाळ । पातितपावन ह्मणवी दयाळ । माता स्नेहें परीस सबळ । भक्तांलागीं स्वयें रक्षीं ३

३०११. जे जे वळे जें जें लागे । तें न मागतां पुरवी वेणें ॥१॥ ऐसा भक्ताचा अंकित । राहे द्वारीं पै तिष्ठत ॥२॥ आवडी गौळियांची मोठी । गायी राखी जगजेठी ॥३॥ भक्ति भावार्थें भुकेला । एकाजनार्दनीं विकला ॥४॥

३०१२. भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुहराव ॥१॥
निख ध्यातां तयावें चरण । कंठी संसारा खंडन ॥२॥ वानू चर-
णाची पवित्रता । उद्धार जडजीवां तत्त्वतां ॥३॥ अवचट लागतांचि
कर । एकाजनार्दनीं उद्धार ॥४॥

३०१३. आम्हां सकळां देखतां । पुरवी लळे तो सर्वथा ॥१॥
जें जें मागावें तयासी । तें तें देतो निजभक्तांसी ॥२॥ न मने अं-
किताचा शीण । राहे द्वारपाळ होऊन ॥३॥ घोडे धुतलें रणांगणीं ।
एका शरण जनार्दनीं ॥४॥

३०१४. अंकित भक्ताचा । नीजकाम करी सांचा ॥१॥
काढी धर्माघरीं । उच्छिष्ट पात्रें निर्धारीं ॥२॥ कुब्जेसी रतला ।
एकाजनार्दनीं भला ॥३॥

३०१५. भक्ताचिये काजें । देव करितां न लाजे ॥१॥ हा
तो पहा अनुभव । उदार पंढरीचा राव ॥२॥ नविचारी यातीकुळ ।
शुची अथवा चांडाळ ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । एकाभावे निंबलोण ४

३०१६. भक्ताच्या घरीं । नीच काम देव करीं ॥१॥ धर्माघरीं
उच्छिष्ट काढी । अर्जुनाची धुतो घोडीं ॥२॥ विदुराच्या भक्षी कण्या ।
त्रौपदीं धांवण्या धांवतु ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ४

३०१७. अंकित अंकिला । देव भक्ताचा पै जाला ॥१॥
पहा पुंडलीकासाठीं । उभा असे वाळुवंटीं ॥२॥ युगें अंठावीस
जालीं । न बैसे अद्यापि तो खालीं ॥३॥ न बैसेची उभा असे ।
एकाजनार्दनीं भक्ति पिसें ॥४॥

३०१८. भक्त अर्पितां सुमनमाळा । घाली आवडीनें गळां
॥१॥ ऐसा आवडीचा भुकाळ । श्रीविठ्ठळ दिनदयाळ ॥२॥ भक्तें
भावार्थें अर्पितां । तें आवडे पंढरीनाथा ॥३॥ भक्तासाठीं विटेवर ।
संमपद कटीं कर ॥४॥ ऐसी कृपेची कोंवळी । एकाजनार्दनीं माउली ५

३०१९. पार नाहीं जयाच्या गुणां । तो उभा श्रीपंढरीचा
राणा ॥१॥ नवल गे माय भक्तांचेसाठीं । कटीं कर ठेवुनी
उभा वाळुवंटीं ॥२॥ न हाणे तया कोणते बोल । उगा राहिला

न बोले बोल ॥३॥ एकाजनार्दनी भक्ताची आस । धरुनी उभा तिष्ठे जगदीश ॥४॥

३०२०. कृपाळूपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकनी दृष्टीभरी ॥१॥ न पुरेचि धणी न बैसे खालीं । उभा राहे समचि पाउलीं ॥२॥ युगें जाहलीं नोहे लेखा । एकाजनार्दनी भुलला देखा ॥३॥

३०२१. भोळा देव भोळा देव । उंच नीच नेणे भाव ॥१॥ चोखियाच्या मार्गें धांवे । सेले कविराचे विणावे ॥२॥ खुरपूं लागे सांवत्यासी । उणें येवो नेदीं कोणासी ॥३॥ विष पिणें धाउनी जाणें । भाविकाची भाजी खाणें ॥४॥ कण्याची तो आवडी मोठी । एकाजनार्दनीं लाळ घोटी ॥५॥

३०२२. भक्तदरुशनें देव ते तोषती । तें आनंद चित्तीं देवाचिये ॥१॥ भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तनिदा होता देवा येतसे क्रोध ॥२॥ भक्त संतोषता देवासी सुख । एकाजनार्दनीं देवा भक्तांचा संतोष ॥३॥

३०२३. देव पुजिती आपुले भक्ता । मज वाढविलें ह्याणे उचिता ॥१॥ ऐसा मानी उपकार । देव भक्तीं केला थोर ॥२॥ देवाअंगीं नाहीं बळ । भक्त भक्तीनें सबळ ॥३॥ देव एक देशीं वसे । भक्त नांदतीं समरसें ॥४॥ भक्ताची देवा आवडी । उणें पडों नेदीं अर्धघडीं ॥५॥ नाहीं लाज अभिमान देवा । एकाजनार्दनीं करी सेवा ॥६॥

३०२४. भक्त नीच म्हणोनी उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥१॥ भक्त समर्थ समर्थ । स्वयें बोले वैकुंठनाथ ॥२॥ भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सूकर ॥३॥ यातिकुळ न पाहे मनीं । एका शरणजनार्दनीं ॥४॥

३०२५. अभेद भंजनाचा हरीख । देव भक्त जाहले एक १ कोठें न दिसे भेदवाणी । अवधी काहाणी बुडाली ॥२॥ हारपले देव-भक्तपण । जनीं जाहला जनार्दन ॥३॥ देव भक्त नाहीं मात । मुळींच खुंटला शब्दार्थ ४ एकाजनार्दनीं देव । पुढें उभा स्वयमेव ५

३०२६. देव भक्तपणें नाहीं तुजा भाव । एकरूप ठाव दोही

अंगी ॥१॥ दुजेपण नाही दुजेपण नाही । दुजेपण नाही दोही अंगी ॥२॥ एकाजनार्दनी देव तेचि भक्त । सवाह्य नांदत एकरूपी ॥३॥

३०२७. देव आणि भक्तां एकचि विचार । दुजे पाहे तयां घडे पातक साचार ॥१॥ वेद आणि श्रुती सांगती पुराणें । देव आणि भक्त एकरूपणें ॥२॥ एकाजनार्दनी जया समता दृष्टी । भक्ता पाहातां देवा होतसे भेटी ॥३॥

३०२८. भक्ताविण देवा । कैचें एकपण सेवा ॥१॥ भक्ताची सेवा देव करी । देव तिष्ठे भक्तद्वारीं ॥२॥ भक्ताचे अंकित । लक्ष्मीसह देव होत ३ एकाजनार्दनी भक्त । देवा हृदयी धरीत ४

३०२९. जेथें जेथें भक्त वसे । तेथें देव नांदे अपैसें ॥१॥ हाचि पहा अनुभव । नका ठाव चळू देऊं ॥२॥ बैसले ठायीं दृढ बैसा । वाचे सहसा विद्रळ ॥३॥ एकाजनार्दनी ठाव । धरितां देव हातीं लागे ४

३०३०. वचन मात्रासाठीं । प्रगटला कोरडे काठीं ॥१॥ ऐसी कृपालु माउली । भक्तासाठीं धांव घाली ॥२॥ कृपेचा कोंवळा । राखे भक्ताचा तो लळा ॥३॥ एकाजनार्दनी डोळा । पहा विद्रळ सांवळा ॥४॥

३०३१. भक्ताची अणुमात्र व्यथा । न सहावे भगवंता ॥१॥ अंबकृषीसाठीं । गर्भवारा येत पोटीं ॥२॥ प्रल्हादाकारणें । राहस्य स्तंभी गुरगुरणें ॥३॥ गोपाळ राखिले वनांतरीं । तेथें उचलिला गिरी ॥४॥ राखिले पांडव जोहरीं । काढिले बाहेरी विवरद्वारें ॥५॥ ऐसा भक्ताचा अंकित । एकाजनार्दनी तया ध्यात ॥६॥

३०३२. देव दासाचा अंकित । हाणोनी गर्भवारा घेत ॥१॥ उणें पडों नेवी भक्ता । लाची स्वयें वाहे चिंता ॥२॥ अर्जुनासाठीं वरी । स्वयें शस्त्र घेत करीं ॥३॥ प्रल्हादाकारणें । स्तंभामाजी गुरगुरणें ॥४॥ बळिया द्वारीं आपण । रूप धरी गोजिरें सगुण ॥५॥ ऐसा अंकित भावाचा । एकाजनार्दनी राचा ॥६॥

३०३३. शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ॥१॥ विभिपणें नमस्कार केला । राज्यधर केला श्रीरामें ॥२॥ उपमन्या दुधाचा पै छंद । क्षीरसागर गोविंद त्या देतु ॥३॥

ध्रुव बैसविला अढळपदीं । गणिका बैसली मोक्षपदीं ॥४॥ ऐसी कृपेची साउली । एकाजनादेनीं माउली ॥५॥

३०३४. होउनी भक्तांचा अंकित । पुरवितसे मनोरथ । ऐशी हे प्रचीत । उघड पहा ॥१॥ देव भक्तांचा अंकिला । धावें आपण व-
हिला । भक्तांचिया बोला । उणें पडों नेदी ॥२॥ उपमन्यूचिया काजासाठीं । क्षीरासिंधु भरुनि वाटी लाविली त्याचे होटीं । आपु-
ला म्हणोनी ॥३॥ वनीं एकटें ध्रुवबाळ । तयासी होउनी कृपाळ । दिघलें पद अढळ । आपुलीया लाजा ॥४॥ प्रल्हाद पडतां सांकडीं । खांबांतून घाली उडी । दैत्य मारी कडो विकडीं । आपुलिया चाडा ॥५॥ पडतां संकट पांडवासी । जाहला सारथी धुरेरी । मारविलीं बापुडीं कैसी । कौरवें सहकुल ॥६॥ ऐसा भक्तांचिया काजा । धावे न धरत लाजा । एकाजनादेनीं तुजा । एकपणें एकटु ॥७॥

३०३५. द्वारकेमाजी श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥ सर्व देवांचा तूं देव । ईश्वरा न कळे तुझी माव । शिणले सर्व ऋषी गणगंधर्व । परी तूं नाकळ सर्वथा ॥२॥ तुझी बैसोनि एकांतीं । काय करितां श्रीपतीं । हें होतें पुसणें माझे चित्तीं । बहु दिवस श्रीहरी ॥३॥ ऐकोनी उद्धवाची मात । तया बोले जगन्नाथ । एकाजनादेनीं विनवीत । सावधान परियसा ॥४॥

३०३६. ऐके उद्धवा प्रेमळा । सांगतो जीवाचा जिवहाळा । तूं भक्तराज निर्मळा । सुचितें ऐके ॥१॥ मी बैसोनी आसनीं । पूजा करितों निशिदिनीं । ते पूज्य मूर्ति तुजलागुनी । नाहीं ठाउकी उद्धवा ॥२॥ जयाचेनि मातें थोरपण । वैकुंठादि हें भूषण । तयाचे पूजेचें महिमान । एक शिव जाणे ॥३॥ येरा न कळेचि कांहीं । वाउगे पडती प्रवाहीं । उद्धवा तूं पुशिलें पाहीं । हाणोनी तुज सांगतो ॥४॥ माझें जें आराध्यदैवत । तें कोण हाणसी सत्य । भक्त माझे जीवांचे हेत । जाणती ते ॥५॥ तयांविण मज आवड । नाहीं कोणता पोवाड । माझा भक्त मज वरपड । कायावाचा-
मनेसी ॥६॥ माझें विश्रंतीचें स्थान । माझे भक्त सुखनिधान ।

कायावाचा मत्तः । मी विकिलों तयांसी ॥७॥ ते हे भक्त परियंसी ।
 उद्धवा सांगे हृषिकेशी । एकाजनादर्दनीं सर्त्रींसी । तेंचि वदतसे ॥८॥
 ३०३०. ऐकोनी कृष्णाचें बोलणें । उद्धव संतोषला तेणें । हाणे
 कृपा कहनी मंज दाखवणें । भक्ताचें मंदीर ॥९॥ मग धरुनि उद्ध-
 वाचा हात । स्वयें दानी श्रीकृष्णनाथ । आणिकांसी नोहे तें प्राप्त ।
 हरिभक्ताविण ॥१०॥ देवें देवघर उघडिलें । सन्मुख उद्धवा बैस-
 विलें । देव सांगतसे वडिलें । तया उद्धवाप्रति ॥११॥ एकाजनादर्दनीं
 प्रेम । भक्ताचें ऐकतां नाम । प्राणी होती निष्काम । अहर्निशीं जपतां ४
 ३०३८. मुख्य आदिनाथ प्रणवाचें निज । पार्वतीतें बीज उप-
 देशिलें ॥११॥ सनकसनंदन अत्रि कपिलमुनी । नारदादी शिरोमणी
 भक्तराज ॥२॥ व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । ध्रुव प्रल्हाद देख
 शिरोमणी ३ एकाजनादर्दनीं भक्ताचें महिमान । स्वयें नारायण वाढवित ४
 ३०३९. उद्धव अकूर गोपाळ संवगडे । हनुमंतादीक बागडे
 भक्त देखा १ गुहक विभिषण नळ नीळ देखा । ऐशी भक्तमालिका
 शोभतसे २ एकाजनादर्दनीं घेतां त्यांचें नाम । सर्व हरती कामक्रोधादिक ३
 ३०४०. गोपाळ गौळणी शोभती त्या मूर्ती । तें सुख परीक्षिती
 संतजन ॥१॥ ऐसे अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावि-
 तसे २ एकाजनादर्दनीं भक्ताचा तो मेळ । दावीत सकळ वैभवं हरिभक्तां ३
 ३०४१. पुढें कलीमाजी होणार जे भक्त । ते मूर्तिमंत उद्धव
 पाहे ॥१॥ पहातां पहातां समाधी उन्मनी । गेलासे बुडोनी
 सुखामाजी २ एकाजनादर्दनीं नाठवेचि काहीं । देहींचा विदेही होउनी ठेलों ३
 ३०४२. द्वारकेहुनी धांवणें । केलें पुंडलिकाकारणें ॥१॥ ऐसा
 कृपाळु उदार । उभा विदे शामसुंदर ॥२॥ न बोलें हाणोनी पाहे पुढें ।
 चित्त ठेविलें तिकडे ॥३॥ एका हाणे जनार्दनीं । धन्य पुंडलीकमुनी ४
 ३०४३. नात्रा अवतार घेसी भक्तासाठीं । कृपाळु जगजेठी हा-
 णोनिशां ॥१॥ मत्स्य कूर्मरूप धरुनियां देवा । साधिलें केशवा भक्त-
 काज २ एकाजनादर्दनीं भक्ताचा कैवारी । गाती वेद चारी तुझालागीं ३
 ३०४४. उतरावया धरा भार । घेतिला अवतार इहीं जगां ॥१॥
 ते हे बळिये रामकृष्ण । केलें कंदन दैत्यासी ॥२॥ केला जो जो

क्रीर्तिघोष । उच्चारितां निर्दोषं होती प्राणी ॥३॥ एकाजनार्दनीं
कृपाळु । भक्त स्नेहाळु समर्थते ॥४॥

३०४५. उत्तरावध्या घरा भार । धरी अवतार कृपाळु ॥१॥
पाळीतसे भक्तलळा । नोहे वेगळा वेगळीक ॥२॥ जया आवडे जें
कांहीं । देतां न ह्याणे थोडें कांहीं ॥३॥ पुरवी इच्छा जैसी आहे ।
भच्छ कच्छं तयासाठीं होय ॥४॥ ऐसा कृपेचा कोंवळा । एका-
जनार्दनीं पाहूं डोळा ॥५॥

अद्वैत.

३०४६. नोहे ब्रह्मज्ञान लेंकुरांचा खेळ । अवघांचि कोलहाळ
आशाबद्ध ॥१॥ वाढवुनी जटा ह्याणती ब्रह्मज्ञानी । परी पतना ला-
गुनी न चुकोचि ॥२॥ लावुनी विभूती बांधूनियां मठा । ब्रह्मज्ञान
चेष्टा दाविताती ३ माळां आणि । मुद्रां लेवुनियां सांग । ब्रह्मज्ञान
सोंग दाविताती ४ एकाजनार्दनीं संत सेवेचीण । ब्रह्मज्ञान खून न कळेचि ५

३०४७. अष्टांग साधन धूझपान अटी । ब्रह्मज्ञानासाठीं करि-
ताती ॥१॥ परी तें न लभे न लभे सर्वथा । वाउग्याची कथा बोल-
ताती ॥२॥ शब्दिकाचा शब्द कुंठित ते ठायीं । वाउगें कांहीं बाहीं
बोळूं नये ३ एकाजनार्दनीं संतकृपा होतां । ब्रह्मज्ञान तत्त्वतां घर रिचे ४

३०४८. ब्रह्मज्ञानालागीं ब्रह्माविक पिसें । तें तुझां आझां कैसें
आकळेल ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म श्रीरामचंद्र । वसिष्ठ मुनींद्र गुरु स्याचा
॥२॥ कृष्ण बळीराम संदीपना शरण । तेंणें गृह्य ज्ञान कथियेलें ॥३॥
प्रत्यक्ष घामांकीं असोनी पार्वती । वेळोवेळां विनंति करीतसें ॥४॥
सुलभ नव्हे देवा सुलभ नव्हे जीवा । सुलभ गौरवान कळेचि ॥५॥
एकाजनार्दनीं श्रीगुरुवांचून । ब्रह्मज्ञान खून न कळेचि ॥६॥

३०४९. ब्रह्मज्ञानासाठीं वेदशास्त्र पुराण । करितां श्रवण नातु-
खेची ॥१॥ नातुडेचि कदा पीता भागवती । वाचितां ही पोथी जन्म-
वरी ॥२॥ द्वारका पट्टम क्षेत्र वाराणसी । करितां तीर्थाटनासी प्राप्त
नोहे ॥३॥ प्राप्त नोहे गुरुमंत्र तंत्र धेतां । शब्दज्ञान कथितां प्राप्त
नोहे ॥४॥ ज्यासी पुमरावासी स्थिर नोहे बोध । अखंडीत भेद

मनामाजी ॥५॥ ज्याचें जन्मांतर सरूनियां जाये । तेथे स्थिर होय
गुरुबोध ॥६॥ एकाजनार्दनीं ऐसा जो का पुरुष । कोटीमाजी
एक ब्रह्मज्ञानी ॥७॥

३०५०. ब्रह्मज्ञान वाचें सांगतां नये । जें कृपा होये श्रीगुरूची
॥१॥ लाभेल लाभेल ब्रह्मज्ञान क्षणीं । वाउगी काहाणी बोलुनी काय
॥२॥ हृदयींच बोध ठसतां अंतरीं । कामक्रोध वैरी पळताती ॥३॥
तैसें ब्रह्मज्ञान कळलिया वरी । सर्वभावे वैखरी गुण वानी ॥४॥
एकाजनार्दनीं वंदूं गुरुपाय । आणीक उपाय नाहीं नाहीं ॥५॥

३०५१. ब्रह्मज्ञानाची कसवटी । अनुभव नाहीं पोटीं । बोलांची
चावटी । वाउगी वापा ॥१॥ शुद्ध ब्रह्मज्ञान । एक आत्मा भूत-
मात्रीं प्रमाण । विनोदें छळण । कवणाचें न करी ॥२॥ जीव शिवा
नाहीं भेद । अवघा निल परमानंद । आनंदाचा कंद । तोचि ब्रह्म-
ज्ञानी ॥३॥ एकाजनार्दनीं वर्म । भाविकांसी सुधर्म । अभाविकांसी
अम । जाणीवेचा ॥४॥

३०५२. ब्रह्मज्ञानासाठीं । हिंडताती पाटोपाटीं ॥१॥ नोहे नोहे
आ फुकाचें । बोल बोलतां नये साचें ॥२॥ ऐसें आहे तैसें आहे ।
वाउगा तो भ्रम पाहे ॥३॥ जनार्दन कृपा पूर्ण । तैचि कळे ब्रह्मज्ञान
॥४॥ एकाजनार्दना शरण । चाळून येईल ब्रह्मज्ञान ॥५॥

३०५३. वाउगे ते बोल बोलती चावटी । ब्रह्मज्ञान कसवटी
अंगीं नाहीं ॥१॥ संसारीं असोनी अलिप्त नलिनी । तैसा ब्रह्म-
ज्ञानी विरक्त तो ॥२॥ आकाश मंडळीं रवि तो भ्रमला । परि रांझणीं
बिंबला नाथिलाचि ॥३॥ एकाजनार्दनीं प्रसादावांचुनी । ब्रह्मज्ञान
मनीं न ठसे कधीं ॥४॥

३०५४. अनुतापविण । नोहे कदा ब्रह्मज्ञान ॥१॥ हें तों मा-
नाल रहाटी । अनुताप घ्यावा पोटीं ॥२॥ अनुतापावांचून । कवण
तरलासे जाण ॥३॥ अनुताप नाहीं पोटीं । वांथां बोलूं नये गोठी ४
अनुतापावांचून जाण । नाहीं नाहीं ब्रह्मज्ञान ॥५॥ एकाजनार्दनीं
अनुताप । होतां निवारे त्रिविधताप ॥६॥

३०५५. निर्गुण निर्विकार । तोचि जर्गी पै ईश्वर ॥१॥ निल

निर्विकल्प देखं । सदा वाहे समाधी सुख २ ऐसं ब्रह्मज्ञान जोडे ।
तैं गुरुकृपा तेथें घडे ॥३॥ कापूर घातलीया जळीं । स्वयें नुरेची
परिमळी ॥४॥ एकपणें तो एकला । एकाजनार्दनीं देखिलां ५
३०५६. वर्म जाणे तो विरळा । तयांचीं लक्षणें पैं सोळा । देहीं
देव पाहे डोळां । तोचि ब्रह्मज्ञानी ॥१॥ जन निंदो अथवा वंदो ।
जया नाहीं भेदाभेद । विधि निषेधांचे शब्द । अंगीं न वाणती २
कार्य कारण कर्तव्यता । हें पिसें नाहीं सर्वथा । उन्मनी समाधी
अवस्था । न मोडे जयाची ॥३॥ कर्म अकर्माचा ताठा ।
न वाणेचि अंगीं बोखटा । वाउग्या त्या चेष्टा । करीना कांहीं
॥४॥ शरण एकाजनार्दनीं । तोचि एक ब्रह्मज्ञानी । तयाचे द्रुशनीं ।
प्राणीयासीः उद्धार ॥५॥

३०५७. जप तप निष्ठा नेम । ऐसा साधिला दुर्गम ॥१॥ तरी ब्र-
ह्मज्ञान नये हातां । क्रोध भरे अधिक चिता ॥२॥ ब्रह्मज्ञानाची
प्रौढी । न घडेचि अर्ध घडी ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । कोठें
नाहीं दुजेपण ॥४॥

३०५८. निरपेक्ष निर्विद्व तोचि ब्रह्मज्ञानी । नायकेचि कार्नीं
परापवाद ॥१॥ सर्वदा सबाह्य अंतरीं शुचित्त्व । न देखे न दावीं
महत्त्व जर्गीं वांयां ॥२॥ एकाजनार्दनीं पूर्णपणें धाला । शेजेचा
सुराला रसीं उत्तरे ॥३॥

३०५९. येणेंचि आश्रमें साधती साधनें । तुटती बंधनें यम-
पाश ॥१॥ काया क्लेश न करणें व्रत तप दान । न लगे हवन तीर्था-
टन ॥२॥ संतांचा सांगांत गावें रामनाम । सुखें सुख विश्राम
लाभे तुजसी ॥३॥ प्रपंच परमार्थ ऐक्यरूपें दोन्ही । तोचि ब्रह्म-
ज्ञानी मनीं समजा ॥४॥ व्यापक तो जर्गीं व्यापुनीं निराळा । एका-
जनार्दनीं वेगळा सुख दुःखां ॥५॥

३०६०. भाव अभावना निमाली अंतरीं । वांयां हावभरी
नाहीं मन ॥१॥ कामक्रोध ज्याचे दमोनियां गेले । इंद्रियें सम-
रसलीं एके ठायीं ॥२॥ एकपणें सर्व होऊनियां मेळा । रतले गो-
पाळाचरणीं मन ॥३॥ तोचि ब्रह्मज्ञानी जगामाजी धन्य । एका-
जनार्दन चरण वंदी ॥४॥

३०६१. भक्तीचें उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीनें ज्ञानासी दि-
 धलें महिमान ॥१॥ भक्ति तें मूळ, ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ
 तेथींचें फूल ॥२॥ फूल फळ बोली, येरयेरा पाठी । ज्ञान वैराग्य
 तेविं भक्तीचे पोटी ॥३॥ भक्तीविण ज्ञान गिवासिती वेडे । मूळ
 नाहीं तेथें फळ केविं जोडे ॥४॥ भक्तियुक्त ज्ञान तेथें नाहीं
 पतन । भक्ति माता, तया करितसे जतन ॥५॥ शुद्धभक्तिभाक
 तेथें तिष्ठे देव । ज्ञानासी तो ठाव सुख वस्तीसी ॥६॥ शुद्ध
 भाव तेथें भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनी अंगें समाधी समा-
 धान ॥७॥ एकाजनार्दनी शुद्ध भक्ति क्रिया । ब्रम्हज्ञान
 त्याच्या लागतसे पाया ॥८॥

३०६२. नित्य काळ जेथें नामाचा घोष । तेथें जगनिवास लक्ष्मी-
 सहित ॥१॥ ब्रम्हज्ञान तेथें लोळतें अंगणी । सेवुनी पायवणी
 घरीं राहे ॥२॥ विष्णुदास तयाकडे न पाहती फुका । नाम सुखीं
 देखा रामकृष्ण ॥३॥ एकाजनार्दनी ऐसा ज्याचा नेम । तया घरीं
 पुरुषोत्तम सदा वसे ॥४॥

३०६३. विष्णुदासा घरीं ब्रह्मज्ञान लोळे । म्हणतसे बळें घ्या
 घ्या कोणी ॥१॥ आरुपे साबडे नाम सुखीं जया । ब्रम्हज्ञान तया
 विनवितसे ॥२॥ माक्षा अंगिकार करा संतजन । ऐसें ब्रम्ह-
 ज्ञान कीध भाकीं ॥३॥ एकाजनार्दनी संतांचे चरणीं । होउनी दीन
 वदनी कीव भाकी ॥४॥

३०६४. अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हा उघड स-
 माधी नाममात्रें ॥१॥ हेचि निरूपण उद्धवा श्रीकृष्ण । सांग-
 तसे खूण जीर्वाची ते ॥२॥ स्तुति अथवा निंदा पर स्त्री परधन ।
 तेथें कदा मन घालूं नये ॥३॥ एकाजनार्दनी होचि ब्रम्हज्ञान । या-
 परतें साधन आन नाहीं ॥४॥

३०६५. असोनी कुळींचा हीन । परी ज्यासी ब्रह्मज्ञान । त्यासी
 तिन्ही देवादी सुरगण । बंदिताती ॥१॥ त्याची मृत्युलोकी सेवा ।
 ज्यासी घडे सदैवा । मा ब्रम्हण भूदेवा । असंख्य पुण्य जोडे ॥२॥
 तयासी वल्ल अन्न । जठर करिती तृप्त जाण । त्यासी वैकुंठादि आं-

दण । देव देतो ॥३॥ त्यासी जो करी शीतळ । त्यासी पुण्य जोडे
सकळ । एकाजनार्दनी केवळ । तोचि साधु ॥४॥

३०६६. बहु पुण्य होय गांठी । तेंच ऐशियाची भेटी । तयाचीये
कृपा दृष्टी । सहज ब्रह्म लाभे मनुष्या ॥१॥ देहीं असोनी विदेही ।
कहनी कर्म अकर्ते पाही । वैषम्याची नाही । वाटाघाटी तयांसीं
॥२॥ देहीं कष्ट किंवा सुख । शीत उष्ण समान देख । वाउ-
गाचि शोक । नाही जया मानसीं ॥३॥ तोचि जाणा ब्रम्हज्ञानी ।
बांयां न बोले बोलोनी मौनी । लक्ष्मी सदा परध्यानीं । एका-
जनार्दनीं तो धन्य ॥४॥

३०६७. ऐसें हें वचन ऐकोन । श्रोतीं केलासे प्रथम । कैसें
अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥ हा शब्द आलोलिक । श्रवणीं झालें
सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥ पंचभूतें तिन्ही
गुण । स्थूल सूक्ष्म कारण । हें अपरोक्ष अज्ञान । पंचीकरण ॥३॥
यासी जो जाणता । साक्षित्वें देखता । तोचि अपरोक्ष ज्ञाता ।
जाणावा पै ॥४॥ सोहमाचा साक्षात्कार । एकाजनार्दनीं निवडोनि
साचार । वस्तूचें घर दाखवील ॥५॥

३०६८. सद्गुरु तोचि जाण । जो अपरोक्ष सांगे ज्ञान । देह-
त्रय निरसून । परमपदीं ठेवी ॥१॥ जेणें देहत्रय निरसिलें । ज्ञान-
अमीमार्जा जाळिलें । अच्युतपद प्राप्त केलें । त्यासी वेळ नाही ॥२॥
निराकार निरामय । निर्भय तें अद्वय । तयामाजी लिंगदेह । मरु-
नियां गेलें ॥३॥ एकाजनार्दनीं प्राप्ति । जें लिंगदेहाची होय शांति ।
मग सायुज्यसुखित । पायां लागे ॥४॥

३०६९. ब्रह्मज्ञानाचा क्षण । विचारी ज्याचें मन । त्याचीं मह-
त्वापें जळोन । गेलीं स्वयें ॥१॥ गंगादी सप्तसागर । पुष्करादि
तीर्थे अपार । व्रतादि पवित्र । पर्वकाळ जे ॥२॥ वेदशास्त्र पुराण ।
त्यासी घडलें श्रवण । अश्वमेधादिक यज्ञ । केले जेणें ॥३॥ मेघ
समान सुवर्णा । अनर्ध्व रत्न मेळवोनी । भहनी दिधली मेदिनी ।
ब्राह्मणासी ॥४॥ कामधेनुच्या थाटी । कल्पतरु कोठ्यान कोटी ।
कौस्तुभादी दृष्टी । दिधली तेणें ॥५॥ अमृतासमान । तेणें दिधलें

अन्न । त्रैलोक्यांचे ब्राह्मण । तृप्त केले ॥६॥ सत्य कैलास वैकुण्ठ ।
सप्त पाताळादि श्रेष्ठ । गरुडादि वारिष्ठ । दिश्र्मलीं वेहनें ॥७॥ ऐसें एक
क्षणें प्राप्त । ज्याचें सोहं ध्यानीं चित्त । तयासी सुकृत ।
इतुकें जोडे ॥८॥ जो अहोरात्र मनीं । ब्रम्हज्ञान चितनीं ।
एकाजनादनीं । तोचि वंदा ॥९॥

३०५०. तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग
योग । सोहं नव्हे ॥१॥ सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि
दीक्षित । सोहं नोहे ॥२॥ सोहं नव्हे वारा । पंचभूतांचा पसारा ।
सोहंच्या विचारा । साधु जाणती ॥३॥ एकाजनादनीं । आपण
आपणासी जाणणें । साक्षित्व देखणें । तेंचि सोहं ॥४॥

३०७१. सोहं नव्हे नाद । कर्णद्वयाचा भेद । लक्ष्य भूमध्य । नव्हे
सोहं ॥१॥ चवदा चक्रें बावन्न मात्रा । अकार उकार मकारा ।
यासी जाणें अर्धमात्रा । तेंचि सोहं ॥२॥ अधिष्ठानीं सहाशें जप ।
स्वाधिष्ठानीं सहाशें जप । तितुकें वोळखा निःशेष । मणीपुरीं ॥३॥
अनुहार्ती सहस्र । विशुद्ध अग्नी चक्र सहस्र । तीन ठायीं तीन सहस्र ।
जप होय ॥४॥ एकविस सहस्र साशत । हें अवघेंचि मासत । त्यासी
सोहं झणत । ते नाडिले ॥५॥ एकाजनादनीं । सोहं नोहे पवन ।
पवनाचें वर्तन । सोहं सत्ता ॥६॥

३०७२. सोहं नव्हे प्रपंच ज्ञान । अंतःकरण चतुष्टय योजन ।
इंद्रियाचें वर्तन । नव्हे सोहं ॥१॥ सोहं नव्हे विषयपंचक । सोहं
नव्हे त्रैशोधक । सोहमाचा विवेक । विरळाचि जाणे ॥२॥ राकार
जाण माया । हंकार पुरुष शिष्यमय । शबल शुद्ध इये । जाणावे पै
गा ॥३॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा शबल पै साकार । शुद्ध तो
हंकार । ईश्वर पै ॥४॥ स्थूल सूक्ष्म कारण । हा सकारचि जाण ।
हंकार तो महाकारण । ज्ञानरूप ॥५॥ एकाजनादनीं तूया । सोहं तें
दैवी माया । साक्षित्वें जाण असे श्रोतियां । सांगितलें ॥६॥

३०७३. अभयासीं ब्रह्मा आटला । अहं सोहंचा घोट भरला ।
साक्षित्व देखोनि विराला । वस्तुमाजी ॥१॥ जो जो वस्तु ज्ञाला
केवळ । तेंचि अंतःकरण निश्चळ । त्रिगुणाची तळमळ । हारपोनि

भेली ॥२॥ हारपलें ब्रह्मांड । हारपलें पिंड अंड । वस्तु झाला अखंड ।
त्यासी खंड नाही ॥३॥ एकाजनार्दनी जाण । द्वैत गेलें मावळोन ।
मग वस्तुचि परिपूर्ण । भरली असे ॥४॥

३०७४. या देहा अमंगळा । पासूनि आत्मा वेगळा । ऐसा
ज्ञानाचा डोळा । प्रत्यक्ष दिसे ॥१॥ ज्ञान ह्यणजे शुद्ध सुत्वगुण ।
जेथें द्वैत प्रकृतीचें अधिष्ठान । जी पासाव सव्विस लक्षणें । बोलिलें
षोडशाध्यायी ॥२॥ ते दैवी प्रकृतीचे घरी । परमात्मा राज्य करी ।
तो ज्यातें अंगीकारी । तो सुटला गा ॥३॥ या पुरुषाचें वेचाळीस
कुळ । पद पावले अढळ । आत्मतत्त्वी सकळ । मिळणी आली ॥४॥
एकाजनार्दनी तैचि भेटी । जें अहंभावाची सुटे गांठी । तो दैवी
प्रकृतीचे मुगुटी । सहजचि बैसे ॥५॥

३०७५. पिंडीच्या प्रळयासी सांगेन तुम्हांसी । जो का या
देहासी होत आहे ॥१॥ पृथ्वी बोलिजे प्राणी प्राणरंघ्र । परिमळ
घेऊनि जाये तें घर ॥२॥ मग तो नेणे सुमनाचा सुवास । पृथ्वी ते
अंशें जीवन मिळे ॥३॥ रसनेसी स्वाद ते जनवृंदा खाथ । जीव-
नाचा जो स्वाद तोचि मिळे ॥४॥ असोनियां नेत्र न देखे मंत्र ।
नयना ते दीप्त पवन मिळे ॥५॥ नाडीचा तो त्वरित निघोनि जाय
मारुत । सेवितां तो कोलीत या शुद्धी नाही ६ कंठा खालता काळ
तो धुंडित । मेळवोनि संमस्त एक करी ॥७॥ एकाजनार्दनी मेळा
जो झाला । काळ घेऊनि गेला लिंगदेहा ॥८॥

३०७६. आतां उरलें तें मत । तेथें वस्तु सदोदित । त्यासी
नाहीं अंत । कवणे काळी ॥१॥ महाकारण शरीर । ज्याचा अभि-
मानि ईश्वर । मूर्खी तें घर । ब्रह्मांडीचें ॥२॥ तेथें नाही काळ । त्यासी
नाहीं वेळ । उत्तम स्थळ । पवित्र असे ॥३॥ प्रभा आणि ज्योति ।
रत्न आणि दीप्ति । किरण आणि गभस्ति । एकरूप ॥४॥ तैसी
वस्तु आणि ईश्वर । एक पै प्रकार । पृथ्वी अंबर । दोन्ही एक ॥५॥
तैशा शरीरा ज्योति । आदीमध्य अती । वस्तु ते तत्त्वार्थी ।
भरली असे ॥६॥ देह जावो अथवा राहो । आझी वस्तुचि आहो ।
एकाजनार्दनी भावो । दृढ झालिया ॥७॥

३०७७. मृत्तिका आणि अन्न ॥ देहासी दहन । वस्तूतें व्यापून । घेतलीं दोनी ॥१॥ अग्नीमाजी अभिरूप । मृत्तिकामाजी मृत्तिकारूप । जैसें आर्पी आप । मिळोनि गेलें ॥२॥ वस्तु नाहीं एकदेशी । ते सर्वत्र समरसीं । जयाचे प्रकाशीं । त्रैलोक्य वर्ते ॥३॥ तैसें मेले आणि जीत । हें अज्ञान भासत । ते वस्तुतें नांदत । दोहींमाजी ॥४॥ एकाजनादनीं । विचारुनि ज्ञानी । संशयापासोनि । भुक्त झाले ५

३०७८. साक्षर्वें जित त्याचा होय अंत । विचारें सुरत वस्तुमाजी । पिंडीचे ते दोन्ही ब्रह्मांडीचे दोन्ही । हे प्रलयपुराणीं बोलिलेती २ प्रलय आत्यंतिक जेथें संहारत । विवेक आपणाचि । येत सर्वां-ठार्यां ॥३॥ मग प्रचीन सहज बरवें वाईट वोज । निपजे तेथें दुजे भाव नाहीं ॥४॥ एकाजनादनीं भला आपणाचि ईश्वर झाला । तो भरुनि उरला साक्षर्वेंसीं ॥५॥

३०७९. निरसुनी ज्ञान ह्यणवित्ती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरूप माझे ॥१॥ पिंड आणि ब्रह्मांड ह्यणीजे अखंड । याहुनी उदंड स्वरूप माझे ॥२॥ माया आणि ममत्व शोधुनी शुद्ध सत्त्व । सत्त्वाचें निज सत्त्व स्वरूप माझे ॥३॥ सद् आणि चिद् ह्यणती आनंद । त्याहुनि अभेद स्वरूप माझे ॥४॥ एकाजनादनीं एकपणातीत । चित्ताचें अचिंत्य स्वरूप माझे ॥५॥

३०८०. नेत्रींची बाहुली वस्तुरूप झाली । पहातां सोहं मेळीं चिदानंद ॥१॥ अर्थ मात्ता स्थान नयनीचें निधान । मसुरेप्रमाण महावर्ण तेथें ॥२॥ सुपुन्मा कुंडलिनी कासीया सांगाती । नयनीच मिश्रिती विंदुरूप ॥३॥ सर्वगत डोळा ती जगामाझारी । जगाचिया द्वारी डोळियामाजी ॥४॥ दाखवी संपूर्ण स्वामी जनादैन । एका एकपण नाहीं जेथें ॥५॥

३०८१. छत्तिसांतील चेतना । तोची पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितलें ॥१॥ तेची दैवी प्रकृती माया । तेची बोध आणि तूर्या । ऐसें धनंजया । सांगितलें ॥२॥ तेची ॐकार अर्ध मात्रा । तेची महाकारण जाणा । परा । एकाजनादनीं सारा । निवाडा केला ॥३॥

३०८२. सांगतां ते, खूण न बिबे पोटीं। वांयां, आटाभाटीं
करुनी काय ॥१॥ जे गुरुचे दास पूर्ण अधिकारी । ब्रह्मज्ञान सरी
तया लाभे ॥२॥ अभ्यास पूर्वीचा पुण्य, लेश जन्माचा । तें ब्रह्म-
ज्ञानाचा लाभ होय ॥३॥ एकाजनादनीं पूर्ण कृपा होतां । सहज
सायुज्यता पाठीं लागे ॥४॥

३०८३. जगाचिये नेत्रीं दिसे तो संसारी । परि तो अंतरीं
स्फटिक शुद्ध ॥१॥ वांयांचि हाव न धरी कांहीं पोटीं । वाउगी ती
गोष्टी न करी जगा ॥२॥ स्त्रिया पुत्र धन नाहीं तेथें मन । इष्टमित्र
कारण नाही ज्याचें ॥३॥ एकाजनादनीं प्रपंच परमार्थ । साखिचाचि
होत तयालागीं ॥४॥

३०८४. अभेदाचे उत्तम गुण । तोचि भक्ति तेंचि ज्ञान ॥१॥
अभेद भक्ति वाडेंकोडें । देवा आवडे तें गोड ॥२॥ अभेद भजनीं
सुख देवा । एकाजनादनीं विसरे जीवा ॥३॥

३०८५. अभेद अक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें घर
॥१॥ निर्गुणासी घर ठावो । बोलणें हेंचि दिसे वावो ॥२॥ सांझुनि
आकाराचें ज्ञान । निराकारीं सुखसंपन्न ॥३॥ सुखें सुखासी मिळणी ।
शरण एकाजनादनीं ॥४॥

३०८६. सोहमाची साक्षा मंत्र तोचि दिक्षा । तयाची प-
रीक्षा सांगा मज ॥१॥ सोहमाचें ज्ञान निवडोनिगां खूण । अनु-
भव मज जाण करावा जी ॥२॥ ऐसे श्रोते जन विनंति करुन ।
एकाजनादैन नमस्कारिला ॥३॥

३०८७. देखो तितुकें आहे ब्रह्म । वांयां सांडीं कीं भवभ्रम ॥१॥
पोटीं नाही परमार्थ । धरिती स्वार्थाचा अर्थ ॥२॥ अर्थ नाहीं ज्या-
पाशीं । अनर्थ स्पशेंना तयासीं ॥३॥ अर्थापाशीं असत्य जाण ।
एकाजनादनीं शरण ॥४॥

३०८८. ब्रह्मीं नाहीं भवभ्रांती । ब्रह्मीं नाहीं दिवसराती ॥१॥
ब्रह्मीं नाहीं रूपवर्ण । ब्रह्मीं नाहीं काळ करुण ॥२॥ ब्रह्मीं नाहीं ध्येय
ध्यान । ब्रह्मीं नाहीं ज्ञेय ज्ञान ॥३॥ ब्रह्मीं नाहीं मातापिता । ब्रह्मीं

नाहीं देव देवता ॥४॥ ब्रह्मीं नाहीं वर्णाश्रम । ब्रह्मीं नाहीं क्रियाकर्म
॥५॥ सर्व देहीं ब्रह्म आहे । एकाजनार्दनीं तें पाहे ॥६॥

३०८९. ब्रह्म निर्गुण निर्बिकार । ब्रम्ह सगुण साकार । ब्रम्हरूप
चराचर । सच्चिध्दन शुद्ध हें ॥१॥ ब्रह्म अखिल्य अव्यक्त । ब्रम्ह
अच्छेद्य सदोदित । ब्रह्म परात्पर पूर्ण भरित । समरस जाणजे ॥२॥
एकाजनार्दनीं ब्रम्ह । प्राप्तीलागीं हेंचि वर्म । सद्गुरुचें पादपद्म ।
दृढ भावें धरावें ॥३॥

३०९०. निरालंब सहज माय पहातां कैसें । सवाह्य अभ्यंतर
व्यापुनी पूर्ण अखंड दिसे । लक्ष्मीं वो अलक्ष पाहतां देहीं देह न
दिसे । निर्गुण गुणासी आलें अवघें ब्रम्हचि दिसे ॥१॥ ऐसा हा
व्यापकु हरी आहे सर्वांठायीं । ज्ञानांजन लेऊनि पाहे देहींच्या
देहीं ॥२॥ पिंड ब्रम्हांड व्यापुनी अतित कैसा । आदि अंत
ज्याचा न कळे श्रुति मुरडल्या कैसा । नेति नेति शब्द बोलती
हरी अगाध ऐसा । म्हणवोनि गुरुमुखें दृढ विश्वास घरीं ऐसा ।
॥२॥ प्रसिद्ध आत्मा देखोनि विरालें मन । मनचि उन्मन जालें
तेथें कैचें ज्ञान । ज्ञान ध्यान हेंही न कळे अवघा जनार्दन । एका-
जनार्दनीं शरण कायावाचांमनें जाण ॥३॥

३०९१. वेद वदे ब्रह्म एक । स्वानुभवे तैसेच देख ॥१॥ हा
वेदाचा गौरव । कोण घेतो अनुभव ॥२॥ वेद ब्रम्हस्थिती । कोण प्रति-
पाद्य करिती ॥३॥ वेदीं ब्रम्हाचें ब्रम्हपण । शरण एकाजनार्दन ॥४॥

३०९२. वेदवचनें सुतक पावे । ब्रह्म म्हणतां ब्रह्म नव्हे ॥१॥
वेद न कळेचि साचार । देहबुद्धि अत्रिचार ॥२॥ सकळ ब्रह्म पै
अद्वैत । वेद परिसोनी चा तुटे द्वैत ॥३॥ श्रुति सांगती परमार्था ।
हिंसा न करावी सर्वथा ॥४॥ संकल्प नाशी तो संन्यासी । तेथें तों
कल्पना कायसी ॥५॥ वेद बोले सर्वांठायीं । एकावांचुनी तुज नाहीं
॥६॥ एकाजनार्दनीं बोधु । नाहीं तंव न कळे वेदु ॥७॥

३०९३. नाहीं नामरूप गुण कर्म । पंहातां अवघें परब्रह्म
॥१॥ पिंडीं आणि ब्रह्मांडीं । भरलां असे नवखांडीं ॥२॥ रिता नाहीं
कोठें ठाव । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥ एकाजनार्दनीं भाषीं ।
अवघा माझा गुराराव ॥४॥

३०९४. मी ब्रह्म जाहळों म्हणजे अंतरीं ब्रह्म नव्हे ऐसें काहीं ।
ब्रह्माविण अनु न दिसे कोठें तितुकें ब्रह्म पाही ॥१॥ होयनाहीं ऐसा
संशयचि नाही निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्म नाही तेंचि
ब्रह्म अबघेंचि ब्रह्म पाहे ॥२॥ वर्णाश्रम धर्म साचार मानुनी यथा-
विधि आचरती । स्वमताचा देहीं अभिमान धरुनी पृथक् पृथक्
वाद करिती ॥३॥ पापांडाच्या वळें होताती तोंडागळें भेदें साच
हें आम्ही नाहो म्हणती । सर्वदा तरी ब्रह्म आहे ऐसें न कळें तयां-
प्रती ॥४॥ जळें शीलवण वेगळें दिसे परि वेगळें नाही जाण ।
तैसें आदिमध्य अंतीं ब्रह्माचि असे तेंथें कैचें न्यून पूर्ण ॥५॥ कर्ता
कार्य कर्म अभिन्न तेंथें बद्ध आणि सुक्त कवण । एकाजनादनीं
ऐक्यपणें मुळींच नाही भिन्न ॥६॥

३०९५. ज्या सुखासी नाही अंत । तें सुख पाहे हृदयांत ॥१॥
सुख सुखाची मिळणी करुनी । घेईं आपुले मनीं ॥२॥ सुखें सुखा-
अनुभव । हाचि ब्रह्माविचेचा भाव ॥३॥ सुखें सुखाची मांडणी ।
धारण एकाजनादनीं ॥४॥

३०९६. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण चारी । हें स्थान
मान निर्धारी तो मी ॥१॥ ब्रह्मचारी गृहस्थ संन्यासी वानप्रस्थ ।
आश्रम धर्म समस्त नव्हे मी ॥२॥ बावन मात्रा चौदा चक्रे सहा
शत एकविस हजार । स्थान मान पवित्र नाही मज ॥३॥ स्थूल
सूक्ष्म कारण महाकारणाचें ज्ञान । चहूं देहाचें बंधन नाही मज ४
ओहं सोहं दोन्ही वेगळा यापासुनी । चहूं भुद्रेचे ध्यानीं नाही मी
॥५॥ या सकळातें जाणता विरळा पै पहाता । एकाजनादनीं तत्त्वतः
निजबोध तो मी ॥६॥

३०९७. ज्यासी आत्मलाभ झाला । त्याचा देह प्रारब्धें वर्तला ।
कायावाचामनें आपुला । व्यापार करताती ॥१॥ हातें हाणितलें
तोंडावरी । तेंथें इंद्र अग्नि जुंझारी । पै शून्य बोले परस्परें ।
अग्नीसी इंद्र ॥२॥ हात नमस्कारी चरण । तेंथें सुसरी ते झालें
इंद्रियमन । हाता त्वचेसी केलें मर्दन । तो वामन वासु ॥३॥ शिक्ष
सुखामाजी मुतती । तेंथें भांडती ब्रह्मण प्रजापति । तेंथें नैर्ऋत्य

वसती ॥ अश्विनी देवो ॥ ४॥ कीं सुखीं गालीप्रदान । ते ऐको पै
श्रवण । तेथे दिशा आणि अम । भांडती पै ॥ ५॥ कीं तापले ने-
त्रीचे पाती । तेजे सूर्यासूर्य भांडती । ऐसे इंदिये वर्तती । आप-
आपुले परि ॥ ६॥ ऐसा विवेक ज्यासी कळला । त्याचा कामकोध
भस्म झाला । तेणे शांतीचा रोंविला । ध्वज शंतभु ॥ ७॥ त्याचा
विवेक करुनी । तो वर्त जनी वनी । परि आत्मसुखाचा धनी ।
झाला तोचि एक ॥ ८॥ एकाजनादेने या विवेके । राज्य केले भीष्म
जनके । भिक्षुका आत्मसुखे । पावले तेणे ॥ ९॥

३०९८. भगवद्भावो सर्वाभूती । हेचि ज्ञान हेचि भक्ती ।
विवेक विरक्ती । याचि नावे ॥ १॥ हे सांडुनि विषयध्यान । तेचि
मुख्यत्वे अज्ञान । जीवींजीवा बंधन । येणेचि दृढ ॥ २॥ आठव
तो परब्रह्म । नाठव तो भवभ्रम । दोहीचे निजवर्म । जाण बापा ३
आठव विसर चिती । जेणे ज्ञानिजेती । तेचि एक निश्चिती । निज-
रूप ॥ ४॥ स्मरण तेचि निजमुक्ती । विस्मरण तेचि अधोगती ।
ऐसे पुराणे गर्जती । बाह्या उभारुनी ॥ ५॥ एकाजनादेनी । सहज
निजबोधनी । सवाह्याभ्यंतरी । पूर्ण परमानंद ॥ ६॥

३०९९. लोह तांबे सोने । रुपे माती पाषाण । टवाळी भिन्न
भिन्न । निर्मित होती ॥ १॥ वाती स्नेह भरती । पदार्थ वेगळे
दिसती । परि तयामाजी ज्योति । असे एकरूप ॥ २॥ तैसे अठरा
वर्ण । अंत्यजादि ब्राह्मण । मेह मशक धरून । भरले जीव ॥ ३॥
यांचे शरीर भिन्न । आत्मा एक परिपूर्ण । नामरूप जाती वर्ण ।
नाही तेथे ॥ ४॥ आत्मा स्वयंप्रकाश ज्योति । जे ज्योति ती तुर्या
म्हणती । ती तुर्या ज्ञान शक्ति । ईश्वराची असे ॥ ५॥ एकाजनादेनी
शरण । उजळले आत्मज्ञान । पदार्थ जाती जळून । क्षणमात्रे ॥ ६॥

३१००. ऐसी मी मी करतां । अज्ञानाची अहंता । तेव्हां तैसी
ईश्वरसत्ता । वर्तू लागे १ सज्ञान अज्ञान । दोघे अदृष्टाधीन । साधुत्वे
वर्त सज्ञान । अज्ञानी अहंकर्ता ॥ २॥ अदृष्टाधीन देह । त्यांत ज्ञान
सुरुची जाय । मग दृष्ट होउनी पाहे । जग ब्रह्मरूप ॥ ३॥ तेथे
निंदा आणि स्तवन । हरपले दोष गुण । ऐसे एकाजनादेन । सांगतसे ४

३१०१. शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा
अंगी वसे ॥१॥ शब्द ब्रह्मज्ञाने फुगविती अंग । धाउगाची सोंग
गर्व वाहाती ॥२॥ सर्वा भूतमात्री शब्द तो संचला । न कळे
तयाळा शब्द भेद ॥३॥ एकाजनार्दनी शब्दाचा भेद । न कळे
प्रसिद्ध ज्ञानीयासी ॥४॥

३१०२. ज्ञानाभिमान विश्वाभिन्ना । रंभे मार्गे जाला कुन्ना
॥१॥ ज्ञानाभिमान दुर्वासासी । ह्यणोनि शापी अंबकृषी ॥२॥ ज्ञाना-
भिमान ब्रह्मीयासी । ह्यणोनि चोरिले गार्हवत्सांसी ॥३॥ ज्ञानाभि-
मान नको देवा । एकाजनार्दनी देई सेवा ॥४॥

३१०३. नग घडतां सोनें सार्चे । न घडतां सोनेंपण न वचे
॥१॥ मेघापूर्वी शुद्ध गगन । मेघ सबाह्य गगनीं जाण ॥२॥ कुळाळ
जे भांडें घडीत । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ॥३॥ सागरीं
जे जे उपजे लहरी । तैसा व्यापक श्रीहरी ॥४॥ जन तोचि जना-
र्दन । एकाजनार्दनीं व्यापक पूर्ण ॥५॥

३१०४. जैशी फांशाची गति पडे । तैसा सोंगटीं डाव पडे ।
त्याचे कर्तृत्व वाडें । फांशाधीन ॥१॥ झाला देखणा परी । उगला
वर्तू लागे शरीरीं । तैसी शक्ति ईश्वरीं । भूतें चळती ॥२॥ अदृश्य
गतीनें वर्तती । तेथे ईश्वराची शबल शक्ति । तेथे आणिकांची मति
काहीं न चाले ॥३॥ यालागीं प्राचीनाधीन । ब्रह्माधिष्ण रुद्र पूर्ण ।
यांचे कार्यभूत जाण । सृष्ट्यादिक ॥४॥ एकाजनार्दनीं जाण । बा-
धक अदृश्य शक्ति जाण । जैसे ज्याचे प्राचीन । तैसे ते वर्तती ५

३१०५. हेचि वेदोक्ति मिजसार । आत्मा अविनाश साचार
॥१॥ नाहीं जन्ममरणाचा धाक । बोले शुद्ध बुद्ध ऐसा वेद ॥२॥
श्रुतिशास्त्र तेही चदती । आत्मा अविनाश म्हणती ॥३॥ एकाजना-
र्दनीं नाहीं मरण । मग कैचे देहीचे स्फुरण ॥४॥

३१०६. सागरींची लहरी । सी एक हाणे सागरीं । तैसा तुझा
तूची तुजवरी । एकदेशी ॥१॥ शुद्ध आणि शबल । तूचि एक रा-
कळ । औटहात केवळ । ते तंव करुपना तुझी ॥२॥ डोले झांकून
किती पहासी आतीतें । बाहेर न करी ते घोस पाडूं ॥३॥ सबाह्य

संसृत असता वाडेंकोडें । एक देशी थोडें कल्पनेसाठी ॥४॥ लेंकु-
राचें खेळणीं । दिवसा ह्यणती जाली रजनीं । उठती लटिके निजोनी ।
आंतां उदयो जाला ॥५॥ तेंथें अखंड प्रकाश पाहो । उदयो अस्त
दोन्ही बावो । तैसा भावो आणि अभावो । एकाजनार्दन चरणीं ६

३१०७. मी तूं ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥ दोहोंमाजी
एक जाणा । कृष्ण द्वारावती राणा ॥२॥ तंतु वस्त्र दोनी एक । तैसें
जगासी व्यापक ॥३॥ देवभक्त ऐसी बोली । भ्रांति निरसेनाशी
जाली ॥४॥ सरितां सागरीं मिनल्या । तैसें होय भ्रांति गेल्या ॥५॥
एकाजनार्दनीं कृपा । भ्रांति कैसी जर्गी पहां पां ॥६॥

३१०८. जागृतीं स्वप्न सुषुप्तीं । तिहीं अवस्थार्ते प्रकाशिते १
जे जागृतीतें जागले । तोचि स्वप्नातें चेईले ॥२॥ क्षणें जागृती क्षणें
सुषुप्तीं । क्षणें एक स्वप्नचि प्रतीति ॥३॥ सर्व दिसे तितुकें मिथ्या-
भूत । एकाजनार्दनीं शाश्वत ॥४॥

३१०९. देहीं कैचें सुख कैचें दुःख । कैचा बंध कैचा मोक्ष
॥१॥ देहीं कोण देव कोण भक्त । कोण शांत कोण अशांत ॥२॥
देहीं कैची क्रिया कैचें कर्म । देहीं विराले धर्माधर्म ॥३॥ देहीं
कैचें शास्त्र कैचा वेद । कैची बुद्धि कैचा बोध ॥४॥ एकाजनार्दनीं
देह । ब्रह्मां ब्रह्म होत आहे ॥५॥

३११०. अहारे अभाग्या काय केलें । फुकट नरदेह गमाविलें
॥१॥ भजें भजें रामकृष्ण वासुदेवा । बाउगा सांडोनी देई हेवा ॥२॥
मूळ संकल्प तोडोनियां टाकीं । अहंकार ममता वासना उपाधि शेकीं
॥३॥ एकाजनार्दनीं टाकुनी परता होय । वाचे सदा गाय वासुदेव ॥४॥

३१११. प्रपंचाचें भान । आहे मृगजळासमान ॥१॥ नाथिलेंचि
सत्य दिसे । सत्य आहे तें आभासे ॥२॥ मृगजळीं उत्पत्ति नाही ।
पाहतां अवधे मिथ्या पाहीं ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । मिथ्या
अवधे देह जाण ॥४॥

३११२. स्वप्नीं दिसे स्वयंचि नासे । तैसें काल्पनिक जग भासे
॥१॥ सुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजी नसे शीतळ जळ ॥२॥
पिंपळाचरनी मारुं आहे । ऐकोनी बुक्षा त्रेंवों जाये ॥३॥ ऐसे अभागीं

पामर । न कळे तयांसी, विचार ॥४॥ ह्यणोनी शरण जनार्दनी ।
एकाजनार्दनी एकपणी ॥५॥

३११३. मृगजळाचे डोही निःशेष जळ नाही । यापरी माया
समूळ मिथ्या पाही ॥१॥ माया नाही माया नाही । जगचि ब्रह्मरूप
पाही ॥२॥ दोराचें सर्पत्व जिताची मेलें । मायेची बद्धता तुजचि
तुझेनी बोलें ॥३॥ एकाजनार्दनी पाहतां चैतन्यघन । बद्धता मुक्तता
समूळ मिथ्या जाण ॥४॥

३११४. मृगजळ जेथे नसे । तेथे वसे कोरडें ॥१॥ ऐसा
ध्यावा अनुभव । पदोपदीं भाव जीवासी ॥२॥ जें दिसे तें नासे ।
ऐसें असे सर्वत्र ३ यापरी जाणावें मिथ्यापण । शरण एकाजनार्दन ४

३११५. मृगजळीं पहातां दिसतसे जळ । परि तें कोरडेंची
केवळ ॥१॥ तेवीं दिसे जगदाभास । अवघा मिथ्या साभिलाष
॥२॥ जेथें मिथ्या द्वैत भाविक । पहातां जनार्दनची एक ॥३॥
तरंग हरपलें पाणी । शरण एकाजनार्दनी ॥४॥

३११६. दोराअंर्गी जेसा नसता सर्प दिसे । मिथ्या देह तैसा
वस्तुवरी आभासे ॥१॥ देह मी नव्हें देह मी नव्हें । देह मी नव्हें
माझेनी अनुभवे ॥२॥ घटीं वर्तुळ आकाश परि तें महदाकाश ।
विकारवंत देहचैतन्य विलास ॥३॥ एकाजनार्दनी दो नांवी एक ।
देह झाला मेली समूळ मिथ्या देख ॥४॥

३११७. आकाशापासोनी वायु झाला । तो गगनावेगळा नाही
मोला ॥१॥ अग्निपासुनी जळाचा अंशु । जळापासुनी पृथ्वीप्रकाश
॥२॥ तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ॥३॥ जेवीं
तंतु आणि पटु । दोन्ही दिसती एकवटु ॥४॥ साखरेचे नारळ केले ।
परि साखरत्या नाहीं मुकले ॥५॥ जेवीं का पृथ्वी मृत्तिका । मृत्ति
केचें भाडें देखा ॥६॥ ऐसें कार्य कारण विशेष । एकाजना-
र्दनी निजदार ॥७॥

३११८. वांझेचिया बाळा बागुलें ग्रासिलें । तैसें मिथ्या देह
कळिकाळें ग्रासिलें ॥१॥ नेणा नवलावो जाणा ब्रह्म भावो । देहाचा
संभव समूळ मिथ्या ॥२॥ जळगार पाप्राण तें जैरो जीवन । साकार

देह तैसा ब्रह्मार्पण ॥३॥ एकाजनार्दनीं एकत्व पाहीं । देह विदेह दोन्ही समूळ तेथें नाहीं ॥४॥

३११९. अष्टही दिशा पूर्ण भरला देव । मा पूर्व पश्चिम भाक तेथें कैचा ॥१॥ पाहे तिकडे देव व्यापुनी भरला । रिता ठाक उरला कोठें नाहीं ॥२॥ समाधी समाधान मनाचें उन्मन । मी देवा भिन्नपण नाहीं नाहीं ॥३॥ एकाजनार्दनीं एकपणासाठीं । देव पाठीं पोटीं भक्तामार्गे ॥४॥

३१२०. अष्टदिशीं व्यापक नारायण । तेथें नाहीं पूर्व पश्चिमेचें मान ॥१॥ पहा कर्माची राहाटी उफराटी । सर्व व्यापक संकल्प ह्मणतीं उठाउठी ॥२॥ एको विष्णु म्हणतां भेद उरला नाहीं । भेदभावे पाहाती सर्वांठाशीं ॥३॥ भेदाभेद टाकुनी देई वेगें । एकाजनार्दनीं शरण रिचे ॥४॥

३१२१. साकर दिसे परि गोडी न दिसे । ते काय त्या वेगळीं असे ॥१॥ तैसा जनीं आहे जनार्दन । तयातें पहावया सांडीं अभिमान ॥२॥ कापुरांशीं परिमळु गाढा । पाहतां उघडा केविं दिसे ३ पाठपोट जैसें नाहींच सुवर्णा । एकाजनार्दनीं यापरी जाणा ॥४॥

३१२२. भजतां भजन एकाजनार्दन । ब्रह्म परिपूर्ण सर्व एका ॥१॥ सांडुनि वासना भजतां भजन । ब्रह्म परिपूर्ण सर्व एक ॥२॥ विषय-वासना त्यागितां संपूर्ण । ब्रह्म तें संपूर्ण सर्व एक ॥३॥ एकाजनार्दनीं एकत्व भाव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥४॥

३१२३. जैशी देहापाशीं छाया । तैशी दिसे मिथ्या माया ॥१॥ आत्मा शुद्ध काया मळीन । काया जड आत्मा चिदधन ॥२॥ जीव अलिप्त माया गुणीं । मायाविष्टन जीवालागुनी ॥३॥ एकाजनार्दनीं शिव । सदा असे स्वयमेव ॥४॥

३१२४. ऐसा ज्याचा एक भाव । तेथें नाहीं द्वैता ठाव ॥१॥ द्वैत अद्वैत हारपलें । अवघे एकरूप जाहलें ॥२॥ संकल्प विकल्प विराला । अवघा देहीं देव जाहला ॥३॥ एकाजनार्दनीं ठाव । स्वयमेव भरला देव ॥४॥

३१२५. परमात्मा एकला एक । एकपणें तोची अनेक ॥१॥

तेथें जाती विजाती नाहीं देखा । महासुखा सुखपात्र ॥२॥ ह्मणे जनार्दनाचा एका । आत्मा सारिखा सर्व देहीं ॥३॥

३१२६. आत्मा केवळ एकला एक । तेथें सुखदुःख कैवें ॥१॥ आत्मा सुखदुःखावेगळा । हें तो न कळे कळा तयाची ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एका । आत्मा देखा सर्वघटीं ॥३॥

३१२७. घटामाजी घालिजे अमृत । अथवा घालिजे खात मूत ॥१॥ घट घाई करितां चूर । आकाशासी जुमटे चीर ॥२॥ घट फोडुनी केला नाश । आकाश तैसेची अविनाश ॥३॥ तेवीं देह नश्वर जाण । एकाजनार्दनीं परिपूर्ण ॥४॥

३१२८. घटामाजी जीवन घालितां । अन्न दिसों लागे सर्वथा ॥१॥ घट फुटलिया जाण । अन्न न नासेचि पूर्ण ॥२॥ घटाकार देहस्थिती । जाणावी पां त्वां निश्चिती ॥३॥ एकाजनार्दनीं पूर्ण । सवाह्य आत्मा परिपूर्ण ॥४॥

३१२९. देहीं असोनि देहातीत । भूर्ती भूतात्मा भगवंत ॥१॥ भिन्न खाणी भिन्नाकार । चिदात्मा हा निर्विकार ॥२॥ एक निश्चयो नाहीं चितीं । एकाजनार्दनीं वांयां भक्ती ॥३॥

३१३०. वांयां वांयां शिणती साधक जन । साधन तितुके ज्ञानधन । साध्य साधन मानितां भिन्न । निजात्म पूर्ण नव्हती ॥१॥ साखरेवेगळी पाहतां गोडी । पाहों म्हणती ते बुद्धि कुडी । साखर अवची गोड धाकुडी । आत्म निरवडी जग तैसें ॥२॥ साधनी साधूं आत्मयासी । ऐसें ह्मणती ते परम पिसी । आत्मा प्रकाशी साधनाशी । तो केवीं त्यासी आकळे ॥३॥ एक ते मंत्र उपदेशिती । जपू करावा नेणों किती । जेणें होय निजात्मप्राप्ती । ते मंत्रयुक्ती । न कळे ॥४॥ मंत्रां मंत्रामाजी अक्षर । ॐ नमः इत्यादि उच्चार । अक्षरीं अक्षर चिन्मात्र । मंत्र साचार परब्रम्ह ॥५॥ पाठका साधन वेदपठण । अक्षर उच्चार स्वर वर्ण । कोरडी वाची तोंड पाठण । नव्हे बोलवण कामकोधा ॥६॥ वेदमूळ तो ॐकार । तोचि परब्रम्ह साचार । अकार उकार मकार । वेद चिन्मात्र पठणेसी ॥७॥ शास्त्र श्रवण साधन शुद्ध । देहाभिमानें केलें विरुद्ध । युक्ति प्रयुक्तीचे बोध ।

अति विवाद पंडितों ॥८॥ शास्त्र तितुकें ज्ञान संपन्न । जे जे युक्ति
ते केवळ ज्ञान । शास्त्रामाजी जाणपण । तेंचि ब्रह्मपूर्ण श्रवणार्थें ९
प्रल्हादा साधन केवळ हरी । हरी सर्वांगें विघ्न निवारी । अनामा
भक्त वचनें करी । नर केसरी होऊन ठेला ॥१०॥ जैसा जैसा
भक्तांचा पै भावो । तैसा तैसा भाळे देवो । भावें वाचूनियां पाहो ।
होय अभावो देवाचा ॥११॥ ऐसें साध्य तेंचि साधन । होय तेंचि
वृत्तिज्ञान । ध्येय तेंचि होय ध्यान । समाधान गुरुवाक्यें ॥१२॥ जें
जें विषयांचें गोडपण । ते ते गोडी चैतन्यघन । विषयींविषय
ब्रम्हपूर्ण । इंद्रिय स्फुरण चिन्मात्र १३ जेथ जो ह्यणविसी अज्ञान ।
अज्ञाना देखणें तो ज्ञानघन । आह्मी नेणों ज्ञानाज्ञान । तो ब्रम्हपूर्ण
सहजेंचि ॥१४॥ एका पाहतां एकपण । जन तोचि जनार्दन । एका
जनार्दना शरण । जग संपूर्ण परब्रह्म ॥१५॥

३१३१. चौ देहांचा पूर्णघट । त्याचा अवघा बोभाट ॥१॥
माझे माझे ह्यणती वेडे । घट भरला रिता फुडें ॥२॥ ऐसे भांभावले
देहा । दिवसां नागविले पहा ॥३॥ एकाजनार्दनी पूर्ण घट ।
एक नांदे उघड प्रगट ॥४॥

३१३२. फुटलियां घट । नसे जव्हिन प्रगट ॥१॥ घटामाजी जिवन ।
घट फुटतां नसे जाण ॥२॥ घटामाजी आकाश । आकाश घटेंचि न
नासे ॥३॥ एकाजनार्दनी भिथ्या । घट विरालिया सत्या ॥४॥

३१३३. व्यापक स्थापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला
पंढरीये ॥१॥ असोनियां नसे नसोनियां असे । योगिया हृदयीं
वसे दृष्टी न पडे ॥२॥ एकाजनार्दनी भूवैकुण्ठनायक । उभा असे
सम्यक विटेवरी ॥३॥

३१३४. जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दृशान १
अध्यात्म अधिभूत असतां पाही । अधिदैव सूर्य जेथें नाहीं ॥२॥
अध्यात्म अधिदैव दोन्ही आहे । अधिभूत दृश्य दृशान पाहे ॥३॥
जेथें दृश्याचें दृशान । तेथें एकाजनार्दन ॥४॥

३१३५. सूर्य आहे डोळा नाहीं । तेथें पाहणें न चले काहीं ॥१॥
सूर्य आणि दृष्टी दोन्ही आहे । परि दृश्य पाहणें नाहीं होय ॥२॥
सूर्य प्रकाशी रूपासी । एकाजनार्दनी स्वरूपासी ॥३॥

३१३६. उदर्की साखर पडत । विरोनी उदका गोड करीत ॥१॥ तेथें हेतूसी नाहीं ठावो । निमाला भाव आणि अमावो ॥२॥ सांडोनी मीपणासी । खेव दिधला समरसी ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । एकपणें एकचि जाण ४॥

३१३७. पंचभूतांचें हें शरीर खरें । निर्माण तें बरें केलें देवें ॥१॥ पृथ्वी आप तेज वायु हें आकाश । याचा हा सौरस आत्मा-राम २ एकाजनार्दनीं पंचभूत आत्मा । सर्व परमात्मा नेणती ते ३

३१३८. जगाचिये देहीं नांदतो आपण । तरी करतें कर्म परिशेसा ॥१॥ जीव शिव दोन्ही शरीरीं नांदती । कर्म धर्म स्थिती त्या हातीं ॥२॥ शिव ती उपाधी वेगळाचि वसे । कामक्रोध पिसें जीवालागीं ॥३॥ लिगाडाचे मिसें जीवासी बंधन । एकाजनार्दनीं जाण शिव मुक्त ॥४॥

३१३९. एका देहामाजी दोघे पै वसती । एकासी बंधन एका मुक्त गती ॥१॥ पहाहो समर्थ करी तैसें होय । कोण त्यासी पाहे वक्र दृष्टी ॥२॥ पापपुण्य दोन्ही भोगवी एका हातीं । ऐशी आहे गती अतर्क्य ते ॥३॥ एकाजनार्दनीं जनीं जनार्दन । त्यासी नमन सर्वभावें ॥४॥

३१४०. जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥ नेणपणें मज होता जो भाव । जाणिवेनें कैसें मज नागविलें ॥२॥ नेणपणें मी सर्वासी मानीं । जाणीव येतां कोण्हा न मानीं ॥३॥ जाणीव नेणीव नेणेंचि काहीं । एकाजनार्दनीं लागला पायीं ॥४॥

३१४१. माझा देहीं असतां डोळा । काय जालेंरे गोपाळा ॥१॥ माझा डोळा शिवसोनी दीजे । मी पाऊल न सोडीं तुझें ॥२॥ डोळा मुराला डोळियांत । कवण जाणे तेथील मात ॥३॥ एकाजनार्दनीं अवलीळा । पाहतां त्रैलोक्य जाहला डोळा ॥४॥

३१४२. मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥ हाचि उपासना भक्ती । धर्म अर्थ सर्व पुरती ॥२॥ मीच गंध मीच अक्षता । मीच वाहें मीच पुर्ता ॥३॥ मीच धूप मीच दीप । मी माझें देख स्वरूप ४ मीच माझी करी पूजा । एकाजनार्दनीं नाहीं दुजा ५

३१५४. रत्नच्या अंती जें होय सुख। सर्वांगी तें सर्वदा देख १
इंद्रियाविण आहे गोडी। तेथींचा स्वादु कवण काढी ॥२॥ आधींच
करणी कैसी यक्षिणी। गोडपणें कैसी देत आहे धणी ॥३॥ एका-
जनार्दनी लागला छंदु। एकपणेंविण घेतला स्वादु ॥४॥

३१५५. पाहतां पाहतां कैसें पालटलें मन। देखणेंची दाविलें
चोहनी गगन ॥१॥ आनंदें जनार्दना लागलों मी पाया। गेलीं
माझी माया नाहींपणें ॥२॥ देखणेंचि केवळ दिसताहे सकळ।
सुखाचें निष्कळ नोतिलें जग ॥३॥ एकाजनार्दनी निमाला एक-
पणें। मोहाचें सांडणें माया घेउनी ॥४॥

३१५६. ताट भोक्ता आणि भोजन। जो अवघाचि झाला
आपण ॥१॥ भली केली आरोगण। सिद्ध स्वादुचि झाला आपण
॥२॥ कैसी गोडी ग्रासोग्रासी। चवी लागली परमपुरुषी ॥३॥ रस
सेवितां स्वमुखें। तें जगदुदर पोखे ॥४॥ संतृप्त झाली तृप्ती।
शुधेतृपेची झाली शांति ॥५॥ एकाजनार्दनी तृप्त झाला। शेखीं
संसारा आंचवला ॥६॥

३१५७. मारग ते बहु बहुत प्रकार। प्रणव विचार जया-
परी ॥१॥ आदि अंतु नाही मार्गाची ग्वाही। साधनें लवलाही
वांयां पंथें ॥२॥ जया जी भावना तोचि मार्ग नीट। परी समा-
धान चित्त नोहे तेंथें ॥३॥ एकाजनार्दनी संतमार्ग खरा। येर
तो पसारा हाव भरी ॥४॥

३१५८. शय्याशयन आणि शेजार। तें अवघेंचि जालें शरीर
॥१॥ कैसें निज घेतसे निजें। निज देखोनी समाधी लाजे ॥२॥
जागृती जाणें निजे। स्वप्न सुषुप्तीचे निजगुजें ॥३॥ एकाजनार्दनी
निजला। तो निजचि होउनी ठेला ॥४॥

३१५९. सन्मुख देखोनियां भेटी धांवा। तंव दशदिशा उच-
ळत्या खेवा ॥१॥ आतां नवल भेटी दैव। पुढें आलिंगितां सर्वांगी
खेव ॥२॥ आलिंगनीं गगन लोपे। खेव देतां गगन हारपे ॥३॥
एकाजनार्दनी भेटी भावो। जिण्या मरण्या जुरेची ठावो ॥४॥

३१६०. तळीं हारपली धरा। वरी ठावो नाही अंबरा ॥१॥

ऐसा सहर्जी सहज निजे । एकाएकपणें विण शेजे ॥२॥ डावे उजवे कानी । निजे निज कोंदली नयनीं ॥३॥ दिवस निशी हारपली दोन्ही । एका निजिजे जनार्दनीं ॥४॥

३१६१. पाहूं जातां नारायणा । पहातां मुकिजे आपणा ॥१॥ ऐसा भेटीचा नवलाव । पहातां नुरे भक्त देव ॥२॥ पहातां नाठवेचि दुजें । तेंचि होइजे सहजें ३ एकाजनार्दनीं भेटी । जन्ममरणा होय तुटी ४

३१६२. सुनीजन साधिती साधनीं । तो हरि कोंदला नयनीं ॥१॥ नवल हो नवल वाटलें । निरखितां निरखितां मनही आटलें ॥२॥ स्थूल देहीं देह धर्मा । गोष्टी केली हो परब्रह्मा ॥३॥ व्यापला तो एकाजनार्दनीं । पहातां दिसे जनीं वनीं ॥४॥

३१६३. उघडा देव दिगंबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥ देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरूं ॥२॥ देव निलाजरा भक्त बाजारी । देहा माझारी उरी नाहीं ॥३॥ उघडें नागवें जाहलें एक । एकाजनार्दनीं देखणें देख ॥४॥

३१६४. भूमी शोधोनी साधिलें काज । गुसवचन बीज पेरि-येलें ॥१॥ कैसे पिक पिकलें प्रेमाचें । सांठवितां गगन टाचें ॥२॥ सहा चारी शिणले सापारी । सकळा नव्हे अद्याप वरी ॥३॥ एकाजनार्दनीं निजभाव । देहीं पिकला अवघा देव ॥४॥

३१६५. मी मी ह्यणतां अवघें मीच मी जालें । तूंपणाच्या बोला लाजूनियां ठेलें ॥१॥ मी ना कोणाचा ना माझें कोणही । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥ माझें मीपण मजमाजीं निमालें । एकानेक सकळ सहर्जी सहज जालें ॥३॥ एकाजनार्दनीं गणीत नवानी येकु । परापरती सारुनी उगला सिद्धांकु ॥४॥

३१६६. मी मी ह्यणतां माझें मीच मी नेणें । चुकलीं रविकिरणें सूर्यां धुंडिती ॥१॥ मजलागीं मी तों म्यां भेटावें कैसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥ सवाह्य अभ्यंतरीं गगन सावकाश । तैसें घटाकाश महदाकाशीं ॥३॥ एकाजनार्दनीं एकत्वे जन वन । जन आह्मा दिसे जनार्दन ॥४॥

३१६७. भावीं देव कीं देवीं भाव । दोहींचा उगव करनी

३१४३. मी तो स्वयें परब्रह्म । मीचि स्वयें आत्माराम ॥१॥
मी तों असें निरुपाधी । मज नाही आधिव्याधी ॥२॥ मी तो एकट
एकला । द्वैतभाव मावळला ॥३॥ मजविण नाही कोणी । एका
शरण जनार्दनी ॥४॥

३१४४. ब्रह्मीं स्फुरे जें स्फुरण । शुद्ध सत्वाचें लक्षण । तो तूं
लक्षी लक्ष्यातीत । परिपूर्णरे ॥१॥ कान्हू सच्चिदानंदु शब्द अरुतारे ।
त्याही परता तूं निजानंदुरे ॥२॥ जेथें नाही गुणागुण । नाही कार्यासी
कारण । तो तूं गुणीं गुणातीत । परिपूर्णरे ॥३॥ एका एकी जनार्दन ।
भेद भाष्य वचन । तो तूं शब्दाशीं गिळून । राहिलासीरे ॥४॥

३१४५. सर्व देशीं सर्व जिवीं तो हरी । सर्वांठायीं सर्व भावें
सर्व सुरारी ॥१॥ सर्व गांवीं सर्व रूपीं भरुनी उरला । सर्व व्यापक
सर्वभूतीं तो व्यापला ॥२॥ सर्व आदि सर्व अंतीं सर्वां सर्व भावो ।
एकाजनार्दनीं देखा देवाधिदेवो ॥३॥

३१४६. झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं
झेजे आला ॥धु०॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना
सरस्वती । असीपदे एकत्र जेथे होतीं । स्वानुभव स्नान हें मुक्त
स्थिति ॥१॥ सद्वुद्धीचें घाल्नि शुद्धासन । वरी सद्वृत्ती दया
परिपूर्ण । शमदम विभूती चर्चुनी जाण । वाचे उच्चारी
केशव नारायण ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता ह्या-
तारी मरोनि गेली तेव्हां । भक्ति बहिण धांऊनि आली गांवा ।
आतां संध्या कैशी मी करूं केव्हां ॥३॥ सहज कर्मे झालीं तीं
ब्रह्मार्पण । जन नोहे अवघा हा जनार्दन । ऐसें एकतां निवती
साधूजन । एकाजनार्दनीं बाणली निज खूण ॥४॥

३१४७. माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण ॥१॥
माझे मीपण पाडिलें वीस । वांयां कां मज ठेविला दोष ॥२॥ जेथें
मीपण जालें वाव । तेथें करतेपणाचा ठाव ॥३॥ एकाजनार्दनीं
अभिमान । सांडोनियां झाला लीन ॥४॥

३१४८. तुझे तुझ्या ठायीं तुजचि शुद्धि नाही । मीमी ह्यणसी
काई न कळे तुज ॥१॥ मीपण ठेवितां ठायीं तूंचि ब्रह्म पाही । इतर

साधन कांहीं न लगे येथें ॥२॥ मीपण तत्त्वतां साच. जेथें अहंता ।
एकाजनादर्दनीं तेचि ते निजात्मता ॥३॥

३१४९. कानावाटे मी नयनासी आलों । शेखीं नयनाचा न-
यन मी जाहलों ॥१॥ दृष्टिद्वारा मी पाहें सुष्टी । सृष्टि हारपली माझे
पोटीं ॥२॥ ऐसें जनादर्दनें मज केलें । माझे चित्ताचे जीवपण नेलें ३
एकाजनादर्दनीं जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥४॥

३१५०. आम्हा येणें ना जाणें जिणें ना मरणें । करणें ना
भोगणें पापपुण्य ॥१॥ जैसे असों तैसे आपोआप प्रकाशों । कवणा
न दिसों ब्रह्मादिकां ॥२॥ नवल नवल सांगतां सखोल । अनुभवी हे
बोल जाणताती ॥३॥ आम्हा कवण पदा जाणें ना कवण देवा
भेटणें । आप आपणामाजी राहणें अखंडीत ॥४॥ सत्य कैलास
वैकुण्ठ हे आम्हांमाजी होती जाती । या सकळां विश्रंती आसुच्या
रूपीं ॥५॥ चंद्र सूर्य तारा हा पंचभौतिक पसारा । आम्हांमाजी
खरा होत जात ॥६॥ इतुके दिधलें आम्हा गुरुजनादर्दनीं । एका-
जनादर्दनीं व्यापियेला ॥७॥

३१५१. सात्विकाभरणें रोमासी दाटणें । स्वेदाचें जीवन येळं
लागे ॥१॥ कांपे तो थरारी स्वरूप देखे नेत्रीं । अश्रु त्या भीतरीं
वाहताती ॥२॥ आनंद होय पोटीं स्तब्ध जाला कठीं । मौन्य
वाकूपुटीं धरुनी राहे ॥३॥ टाकी श्वासोच्छ्वास अश्रुभाव देखा ।
जिरवुनी एका स्वरूप होय ॥४॥ एकाजनादर्दनीं ऐसे अष्टभाव ।
उत्पन्न होतां देव कृपा करी ॥५॥

३१५२. बोधभानु तया नाहीं माध्यान्ह । सायंप्रातनीहीं तेथें
कैचा अस्तमान ॥१॥ कर्मचि खूटलें करणोचि हारपलें । अस्तमान-
गेलें अस्तमाना ॥२॥ जिकडे पाहें तिकडे उदयोचि. दिसे । पूर्वप-
श्चिम तेथें कैचा भासे ॥३॥ एकाजनादर्दनीं नित्यप्रकाशा । कर्मकर्म
जाले दिवसा चंद्र जैसा ॥४॥

३१५३. श्रवणीं ऐकोनी पहावया येणें । तंव डोळेची जाले
देखणें ॥१॥ आतां पाहाचें तें काये । जें पाहे तें आपणची आहे २
जें जें देखों जाये दीठीं । तें देखणें होउनी नुठी ॥३॥ एकाजनादर्दनीं
पाहे लीला । पाहतां पहाणें अवलीळा ॥५॥

दावा ॥१॥ भाव थोर कीं देव थोर । दोह्यांचि निर्धार करुनी दावा
 ॥२॥ जंव जंव भाव तंव तंव देव । भाव नाहीं तेथें देवचि वाव
 ३ एकाजनार्दनीं भावेंचि देव । लटिकें झणाल तरी हृदयीं साक्ष पहाहो ४
 ३१६८. पाहलेंरे मना पाहलेंरे । बुद्धि बोधें इद्रिया सम जालेंरे
 ॥१॥ नयनीं पहातां न दिसे विंव । अवघा प्रकाश स्वयंभ ॥२॥
 एकाजनार्दनीं पहाट । जनीं वनीं अवनीं लखलखाट ॥३॥

३१६९. कवण देव । कवण भक्त । एक दिसे दोहीं आंत
 ॥१॥ भक्त ध्यानीं जंव वैसला । पूज्य पूजक स्वयें जाहल
 ॥२॥ ध्यानीं हारपलें मन । सरलें ध्याता ध्येय ध्यान ॥३॥ एका-
 जनार्दनीं भाव । देव हणण्या नुरे ठाव ॥४॥

३१७०. घर सोडोनी जावें परदेशा । मजसवें देव सरिसा
 ॥१॥ कडे कपाटेसीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥ आतां
 कोणीकडे जावें । जिकडे पाहें तिकडे देव ॥३॥ एका वैसला
 निरंजनीं । न जाइजे जनीं वनीं ॥४॥

३१७१. आतां काय पुजूं देवा । माझी मज घडे सेवा ॥१॥
 तोडूं गेलों तुळशीपान । तेथें पाहतां मधुसूदन ॥२॥ अत्र-
 गंध धूप दीप । तेही माझेंचि स्वरूप ॥३॥ एकाजनार्दनीं पूजा ।
 पूज्य पुजक नाहीं दुजा ॥४॥

३१७२. कृष्ण चंदन आणिलें । सकळ वेधिलें परिमळें ॥१॥
 तेणें फुटती अंकुर । अंगां भावाचे तरुवर ॥२॥ खैर धामोडे चंदन ।
 कृष्णवेधे वेधलें मन ३ एका एक हरिख मनीं । वसंत दाटे जनार्दनीं ४
 ३१७३. बोलिजे तें नव्हे । बोलणें तेंही तो आहे । बोला
 आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे ॥१॥ हरि हरि हरि
 हरी । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरीं । एकपण
 नाहीं निर्धारी ॥२॥ दृश्य तो जाला नाही । दृश्यमात्रें त्या
 तेंच पाही । आहे नाहीं ऐसें जें कांहीं । प्रकाशे त्याच्याच ठायीं ॥३॥
 एकपणें पाहे अनेक । अनेकीं आहे एक । एक ना नव्हे आणीक ।
 एकाजनार्दनीं तोचि देख ॥४॥

३१७४. राहातें एक जातें दोनपण । तेथेंचि नाहीं पा देखणें

॥११॥ एकचि एक बोलतां रे साचें । एक नार्हीं तेथें अनेक कैचें ॥२॥
अनेकीं एक निर्धारितां पाही । मुळीं मन ठेवूनियां ठार्यां ॥३॥
राहातें जातें दोन्हीही नाव । एकाजनार्दनीं एकचि भाव ॥४॥

३१७५. भाव भावित भाव भावित भावित निजभाव भावना ।
निजबोध जालिया कैची भाव भावित भावना ॥१॥ भक्ति भावित
शक्ति बोधीत शोधीत निजसत्व । भक्तिमुक्ति विरहित बोधिते
निजसत्व ॥२॥ मायामोहीत काय कामीते क्षोभती निजक्रोधा ।
एकाजनार्दनीं एकपणें आगिती निजबोधा ॥३॥

३१७६. रसने रस भोग्य रसाचा भोक्ता रस प्रासीं होय भेटी ।
रसस्वादाचा सौरसु तोची ब्रह्मरसो कृष्णीं पडतसे गांठी ॥१॥
आत्मा कान्हा भोगनिधी । आह्मां सकळा भोग अवधी ॥ध्रु०॥
श्राव्य श्रावक श्रवणा समाधान सहजीं सिद्धचि पाहे । गगन गर्भें
सरे गगना अलिप्त शब्दें कोंदाटलें ठार्यां राहे ॥२॥ दृष्टि दृश्य नसे
दृश्या सबाह्य दिसे दृष्टीविण डोळा पाहे । अरूपाचें रूप अगुणी
होउनी देख देखणें कवण आहे ॥३॥ प्राणाचें जें प्राण वासाचा
अवकाशु ज्ञप्ती मात्र आहे शुद्ध । गंधाचा गंधु सुवास जीवन
दृष्टि भोग सुगंध ॥४॥ देहाचे आंतील कठिण कीं कोंवळें न कळे
तेथींचा भावो । आत्मारामी वृत्ति जडोनी गेली मा सबाह्य रितां
जुरेची ठावो ॥५॥ मनाचाही वेगु दिसताहे सवें गुप्तमाजी उभा
देवो । ह्यणवोनी मन होतें तें उन्मन जालें पडिला कृष्ण स्वभावो ६
काष्ठ भक्षितां दाहकु काष्ठामाजी असे मंथिलीया काष्ठचि अग्नि ।
एकाजनार्दनीं कृपा देहींचाचि देहीं मा भोग भोगिता राहे कृष्ण होउनी ७

३१७७. प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी नि-
र्वाहो आह्मालागीं ॥१॥ असतां सवराभरित बाहेर जो अंतरीं ।
तो संपुष्टामाक्षरी ह्यणती देवो ॥२॥ द्वारका पंढरी देवयात्रां
करी । सर्वत्र न धरी तोचि भावो ॥३॥ सुक्षेतीं पुण्य मां
अन्यत्र तें पाप । नवल हा संकल्प कल्पनेचा मतवाद्या ॥४॥
द्वारका पंढरी देवयात्रा करी । येर काय भारी बस पडे ॥५॥
एकाजनार्दनीं स्वतःसिद्ध असे । विस्मरण स्मरण होत असे
नाथिलें तें पिसें ॥६॥

३१७८. स्मरण स्वयाती न लगे ती जपमाळ हातीं । नाठ-
वितां चित्तीं स्मरण होय ॥१॥ तैसा देहीं देवो परिसूनि भावो ।
नाठवं तोचि आठवो होत असे ॥२॥ वस्तु वस्तुपणें जडोनि
गेली अंगीं । आठवूं तो विसरूं वेगीं जाला वावो ॥३॥ अगाध
डोहीं गगन बुडालें दिसे । परि न बुडतांचि असे गगनां
गगन ॥४॥ तैसा देहीं देव असतांचि संचला । ह्मणती हारपला लाज
नाहीं ॥५॥ मृगजळाची व्यक्ति जळपणाची प्रतीति । भासत
असतां स्थिति मिथ्या जैसी ॥६॥ एकाजनार्दनीं एकपणें निर्वाहो ।
असतांचि देह वावो देहपणें ॥७॥

३१७९. सर्वाभूतीं दिसे देव । जया ऐसा अनुभव ॥१॥ तया
चित्तीं देव वसे । जिकडे पाहें तिकडे दिसे ॥२॥ देव जन
देव त्रिजन । देवीं जडलें तन मन ॥३॥ देव घरीं देव दारीं । देव
दिसे व्यवहारीं ॥४॥ देव काम देव धंदा । देवीं पावला स्वानंदा
॥५॥ देव मागें देव पुढें । दृष्टी चैतन्य उघडें ॥६॥ माता देव
पिता देव । देवरूप स्वयमेव ॥७॥ देव बंधु देव जाया । देवरूप
अवघी माया ॥८॥ देव गुण देव निर्गुण । गुणातीत देव
जाण ॥९॥ देवाधिण काहीं नाही । ऐसी ज्याची दृष्टी माही
॥१०॥ एकाजनार्दनीं देव । सहज चैतन्य स्वयमेव ॥११॥

३१८०. पाहों गेलों देवालागीं । देवरूप झालों अंगीं ॥१॥
आतां मीतूपणा ठाव । उरला नाही अवघा देव ॥२॥ सुवर्णाचीं
झालीं लणीं । देव झाला जगपणीं ॥३॥ घटीं मृत्तिका वतैत । जगीं
देव तैसा व्याप्त ॥४॥ एकानेक जनार्दन । एका जडला एकपणें ५

३१८१. त्वम्हीं नाहीं कर्म नाहीं उपासना । नाहीं ध्येय ध्याना
ठाव जेथें ॥१॥ जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । विज्ञान जें तेंही
लया जाय ॥२॥ नामरूपा ठाव नाहीं जया ठायीं । ज्ञेय ज्ञाता
तेंही नाहीं जेथें ॥३॥ एकाजनार्दनीं आहे एकरूप । सहज
स्वरूप नित्य शुद्ध ॥४॥

३१८२. आजीचा सुदीन आम्हा झाला आनंदु । सकळा स्वरूपीं
स्वयें देखे गोविंदु ॥१॥ पाहिला मे माय आतां सांगूं मी कैसें । जेथें

जेथें पाहे तेथें तेथें गोविंदु दिसे ॥२॥ पाहता पाहणें तटस्थ ठेले ।
सबाह्य अभ्यंतरीं पुरुषोत्तम कोंदले ॥३॥ यापरी पहातां हरुष
होतसे मना । एकाजनार्दनीं धणी न पुरे मना ॥४॥

३१८३. साधन कांहीं नेणे मी अबळा । शाम हें रूप वैसलेसे
डोळा । लोपली चंद्रसूर्याची कळा । तो माझा राम जीवांचा जि-
व्हाळा ॥१॥ राम हें माझे जीवांचें जीवन । पाहतां मन हें झालें
उन्मन ॥२॥ प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेंहि मार्ग न दिसे
आकाशा । खटली गती श्वासोच्छ्वासा । तो राम माझा भेटेल हो
कैसा ॥३॥ यासी साच हो परिसा कारण । एकाजनार्दनीं शरण ।
त्याची कृपा होय परिपूर्ण । तरीच साधे हें साधन ॥३॥

३१८४. पातळारे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला
जनादेन ॥१॥ नाभी नाभी नाभी नाभीसी काह्या । नाथिला संसार
लटकी ही माया ॥२॥ वचनाचेनि घाये संशय तोडिले । अनेकत्व
मोडूनि एकत्व जोडिले ॥३॥ चांझेचा पुत्र कळिकालाचा वैरी ।
एकाजनार्दनीं संसार तोडरीं ॥४॥

३१८५. पहाला तो दीन हरीखाचा आह्या । सर्वाभूतीं अभिन्न
सदा देखो श्रीरामा ॥१॥ काय सांगूं गोविंदा तुझी आवडी । जनीं
वनीं नयनीं नीच नवी गोडी ॥२॥ निमिष्य जैसे वर्ष तैसे आह्यां
गोडी । हरिरूप पहातां हरीखे मन बुद्धि वेडी ॥३॥ जन वन मन
अवघें जालें जनादेन । एका एकी पहातां तेथें हारपलें मन ॥४॥

३१८६. हरिखाची गुडी बोधाचा आला । अहंकार गर्जतु अवि-
वेकु मारिला १ संतोषे विवेक आपआपणिया विसरला । लाजुनि
महा हारूप आनंदासी गेला ॥२॥ मारविला क्रोध ममता सती
निघाली । तुटला मत्सर शांति सुखें सुखावली ॥३॥ एकाजनार्दनीं
पाहतां सहजां पै सहजे । स्वराज्य सांग तेथें नाहीं पै दुजे ॥४॥

३१८७. वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा ॥१॥
. आतंभूत जीव तिन्ही । चातक निबाले जीवनीं ॥२॥ स्वानुभवाचे
सरिते । जेवीं जीवना दाटे भरते ॥३॥ एका एक गर्जे घनीं ।
. पूर आला जनादेनीं ॥४॥

३१८८. उपवास पाडिले भारी । ती वेदना जाणे हरी ॥१॥
मज जाली नाही बाधा । देहीं देखतां गोविंदा ॥२॥ देहींचें
दुःख अथवा सुख । भेटों नयेचि सन्मुख ॥३॥ एकाजनार्दनीं
सुख । विसरला तहान भूक ॥४॥

३१८९. पाहतां पाहतां वेधलें मन । झालें उन्मन समाधिस्था
॥१॥ ऐसा परब्रह्म पुतळा देखिलासे डोळा । पाहिला सांवळा डोळे-
भरी ॥२॥ तसु मन वेधलें तयाचे चरणीं । शरण एका
एकपणें जनार्दनीं ॥३॥

३१९०. कल्पित देह कल्पित प्रबंध । कल्पित षट् चक्रमाळा ।
कल्पित धारणा कल्पित सुषुम्ना । कल्पित मेरूमंडळरे ॥१॥ क-
ल्पित छांडो कल्पित छांडो । निर्विकल्प वृत्ति मांडो । सहजीं सहज
भरपूर भरले । देह विदेह दुरी छांडो ॥२॥ कल्पित द्विदळ
कल्पित चतुर्दळ । कल्पित अष्टकमळ । कल्पित द्वादश कल्पित
षोडश । कल्पित ते सहस्र दळरे ॥३॥ कल्पित थ्रीहट कल्पित
गोल्हाट । कल्पित औठ पीठ कल्पित भ्रमरगुंफा । कल्पित हंसपद ।
कल्पित योग अचाटरे ॥४॥ कल्पित शिव कल्पित शक्ति । कल्पित
ते निजप्राप्ति । जनार्दनीं निजकल्पयोगें । सहज चैतन्य निज शांतिरे ॥५॥

३१९१. खांबसूत्राची बाहुली । सूत्राआधीन उगली ॥१॥
माझे मीपण नाही स्वतंत्र । क्रियाकर्म तें परतंत्र ॥२॥ बाहुलीये
नाहीं स्वतंत्रता । तैसा नव्हे कर्म कर्ता ॥३॥ एका एकपणाचें सूत्र ।
जनार्दन पायीं स्वतंत्र ॥४॥

३१९२. वेद तो कल्पिक शास्त्र तें शाब्दिक । पुराण सकळिक
बाष्कळचि ॥१॥ बाहुली तो जीव सूत्रधारी तो शिव । मिथ्याचि
हे माव जग सर्व ॥२॥ येथें कैचा मुक्त मुळींच नाही बद्ध ।
सर्वहि अवद्ध दिसे जें कां ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसी याची खूण ।
जाणे तोचि धन्य गुरुपुत्र ॥४॥

३१९३. जेथें निरसोनियां द्वैत ह्यणताती अद्वैत । त्याहुनी
अतीत स्वरूप माझे ॥१॥ तें मी लक्ष्याही लक्ष्य पराचेंही पर ।
जेथें वेदशास्त्रें लाजोनी गेलीं ॥२॥ गिळोनी अज्ञान निखळ ह्यणती

ज्ञान । उभयाहुनी भिन्न स्वरूप माझे ॥३॥ सच्चिदानंद प्रति-
पादिती वेद । याहुनी अगाध स्वरूप माझे ॥४॥ निरसूनियां कर्म
ह्मणती परब्रह्म । याहुनी उत्तम स्वरूप माझे ॥५॥ माया आणि ममत्व
निरसुनी शुद्ध सत्त्व । सत्त्वाचें मिजसत्त्व स्वरूप माझे ॥६॥ जथें
पद आणि पिंड अभिन्न अखंड । त्याहुनी उदंड स्वरूप माझे ॥७॥
जेथें शुद्ध आणि शबल ह्मणताती केवळ । याहुनी निर्मळ स्वरूप
माझे ॥८॥ ब्रह्म स्फुरण स्फूर्तीचि कारण । याहुनी परतें जाण स्व-
रूप माझे ॥९॥ एकाजनार्दनीं एकपणा अतीत । चित्ताचें अ-
चिंत्य स्वरूप माझे ॥१०॥

३१९४. देव जाला पाठीं पोटीं । तथा नाहीं आटाआटी ॥१॥
जेथें जाय तेथें देव । नाहीं भेव सर्वथा २ संसारासीं मारुनी लाथा ।
केला तत्त्वतां देशोधडी ॥३॥ विषयाचें ठेंचिलें तोंड । मोडिलें बंड
पांचाचें ॥४॥ जनार्दनाचा एका ह्मणे । देवा पाहणें पाठींपोटीं ॥५॥

३१९५. सांचपणें देवा शरण पें जाती । तथा वैकुंठपती वि-
सरेना ॥१॥ जैसी कन्या दूरदेशीं एकटी । रात्रंदिवस संकटीं
घोकी मायबाप ॥२॥ पतिव्रतेचें सर्व मन प्रतिपायीं । तैसा
देव ठायीं तिष्ठतसे ॥३॥ एकाजनार्दनीं मज हा अनुभव । जना-
र्दनें देव दाखविला ॥४॥

३१९६. नेणतिया ठायीं पाहूं जाय देवा । तों अवघें या के-
शवा व्यापियेलें ॥१॥ नेणतपण गेलें जाणतपण हरपलें । एकचि
उरलें नाम साचें ॥२॥ पहातां पहाणें पडियेलें ठक । अवघाचि
हरीख बोसंडला ॥३॥ एकाजनार्दनीं पडियेलें ठक । जाणतां ने-
णतां सर्वाभूर्ती देख ॥४॥

३१९७. जाणती हे कळा हारपोनी गेली । वृत्ती मावळली
तयामाजी ॥१॥ पहातां पहाणें हारपोनी गेलें । मी माझे सरलें
तयामाजी ॥२॥ अंतर घाहेरी पहातां शेजारीं । शून्याची बोवरी
प्रासियेली ॥३॥ प्रासियेले तेणें चंद्र सूर्य दोन्ही । एकाजनार्दनीं
आनंद झाला ॥४॥

३१९८. सत्त्व रज तम गेलें निरसोनी । दृश्याची लावणी कैशी

झाली ॥१॥ गेलिया भाषारी पहातां न दिसे । स्वतः तो प्रकाशे
सदोदित ॥२॥ अंतर बाहेरीं पहातां शेजारी । प्रकाशतां अंतरीं
लखलख ॥३॥ एकाजनार्दनीं प्रकाश संपूर्ण । सर्व नारायण बिंबलासे ४

३१९९. चित्त चैतन्या पडली गांठी न सुटे मिठी । संचित
कर्मांची झाली आटी उफराटी दृष्टी ॥१॥ कैचा आठव दृश्याचा ।
खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥ देह विदेह वाढिलें मी-
तूपणें । एकाजनार्दनीं सहज एकपणें ॥३॥

३२००. देखिलें कंदर्पाच्या बापा । आढी नेणों पुण्य पापा १
कैचें पाप कैचें पुण्य । देह नामें पडलें शून्य ॥२॥ शून्य ह्मण-
ताती बिंदुलें । तेंचि विश्वाकार झालें ॥३॥ एका शून्याचा विस्तार ।
जनार्दनीं जगदाकार ॥४॥

३२०१. ध्येय ध्यातेविण ध्यान । ज्ञेय ज्ञातेविण ज्ञान ॥१॥ ऐसें
जनार्दनाचें ध्यान । साधनाचें निज साधन ॥२॥ साध्य साधनें-
विण साधनें । दृश्य द्रष्टव्येविण देखिणें ॥३॥ बोल बोलणेंविण
बोलणें । एकाएकीं जनार्दनें ॥४॥

३२०२. नेत्राचेनी तेजें पोळला चंडांश । नभचि नाहीं तेथें
कैचें अवकाश ॥१॥ राव हारपली पाहूं मीं कोठें । दिवस हसुनी
गेला पहातां न भेटे ॥२॥ अंगाचेनी तेजें डोळा आली चवी ।
पाहूं गेलों तंव बुडाला रवी ॥३॥ एकाजनार्दनीं पहातां पहाणें ।
रात्रदिवस दोन्ही गेले हरपोन ॥४॥

३२०३. जळ स्पर्शों जातां स्नानीं । तंव चिन्मात्र भासे जी-
वनीं ॥१॥ कैसी वहाताहे गंगा । स्नानीं हारपलें अंगा ॥२॥ अंगत्व
मुकलें अंगा । स्नानीं सोंवळी जाली गंगा ॥३॥ एकाजनार्दनीं
मज्जन । सकळ तीर्थें जालीं पावन ॥४॥

३२०४. येणें जाणें खुंटलें क्रियाकर्म ठेलें । मज माझें भेटलें
आत्मरूप ॥१॥ त्यागूं तें काय भोगूं तें काय । सर्व ब्रह्मरूप पाहें
कोंदाटलें ॥२॥ क्रियाकर्मधर्म निखिळ परब्रह्म । त्यागु भोगु
तेथे केवळ भ्रम ॥३॥ एकाजनार्दनीं सहर्जा सहज एक । एकीएक
पहातां कैचें अनेक ॥४॥

३२०५. जाणपणें वस्तु जाणों मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये ॥१॥ जाणों मी कैसे जाणों मी कैसे । जाणपणें पिसें लावियेलें ॥२॥ जाणपणाचें पडळ जें आलें । जवळीच वस्तूचें देखणें ठेलें ॥३॥ एकाजनार्दनीं सुदलें अंजन । पडळ भेदोनियां दाविलें निधान ॥४॥

३२०६. शून्य निरशून्य तयामाजी बीज । तया नांव गुज निजवस्तु ॥१॥ जाणण्याचें मूळ अकुळाचें कुळ । अलक्ष्याचें स्थळ तयाठार्यां ॥२॥ एकाजनार्दनीं प्रसाद लाधला । जनार्दन वोळला सुखरूप ॥३॥

३२०७. सोनियाचा देव सोनियाचें देऊळ । सोनियाचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें ॥१॥ नामची पै रूप तें अभिन्न । जनीं जनार्दन तोचि पाहें ॥२॥ मृत्तिकेचा घट मृत्तिकेची वेळणी । मृत्तिकेचें आळें तेंथें मृत्तिकेची माथणी ॥३॥ भिन्न भिन्नाकारां मृत्तिका दिसते साकार । एकाजनार्दनीं निज निर्विकार ॥४॥

३२०८. अभेदाच्या द्वारापाशीं । तीथें प्रयागादि काशी ॥१॥ भुक्तिभुक्तीचें साहेर । अभेदाचें तें घर ॥२॥ ऐशी अभेद भक्ति घडे । कामक्रोध तेंथें दडे ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । अभेद भक्ति मुख्य ज्ञान ॥४॥

३२०९. समूळ मुळीं पाहतां पाहाण्या उपरम । भोग भोक्ता तेंथें सहज परब्रह्म ॥१॥ भोगूं मी काय त्यागूं मी काय । त्याग भोग दोन्ही चैतन्य माय ॥२॥ भोग भोगितां भोग त्यागितां त्याग । दोन्हीचें निखळ अधिष्ठान अंग ॥३॥ एकाजनार्दनीं एकपण त्यागी । ब्रह्मरूप जग आदळे अंगां ॥४॥

३२१०. देह जाईल तरी जावो राहिल तरी राहो । दोराचिया सर्पा जीणें मरणें ना वावो ॥१॥ आझी जितांचि मेलों जितांचि मेलों । मरोनियां जालों जीवेंविण ॥२॥ मृगजळाचें जळ भरलें असतां नाहीं । आदलीया तेंथें कोरडें होईल काई ॥३॥ एकाजनार्दनीं जगचि जनार्दन । जीणें मरणें तेंथें सहज चैतन्यधन ॥४॥

३२११. पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाहीं आला १ तें पूर्वीच पाणी आहे । तेंथें पारधी साधील काय ॥२॥ जंव

पारधी घाली जाळें । तंव त्याचेंच तोंड काळें ॥३॥ एकाजना-
दर्नीं सर्वही पाणी । माशियाची कैची खाणी ॥४॥

३२१२. मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥
मीच माझी करीं पूजा । मीच माझा देवो सहजा ॥२॥ हेचि उपास-
ना कांडाचें सार । आगम निगमांचें गुह्य भांडार ॥३॥ एकाजना-
दर्नीं देव । स्वयें पाहे देवाधिदेव ॥४॥

३२१३. लागलें दैवत अक्षत सांगा । देव देऊळ आलें अंगा
॥१॥ देव देऊळ अवघाचि देव । देखोनियां भाव लागतसे ॥२॥
जाणतां नेणतां उरी नुरे मना । यालागीं शरण एकाजनार्दना ॥३॥

३२१४. सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसनाची जाली
स्वयें ॥१॥ आतां चाखावें तें काये । जिव्हा अमृता वाकुल्या वाय
॥२॥ तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभा ३
एकाजनार्दनीं गोडी । तया क्षण एक रसना न सोडी ॥४॥

३२१५. जो जो कोणी मनीं ध्याये । तो मीची होऊनियां राहें
॥१॥ ऐसा अनुभव बहुतां । अर्जुनादि सर्वथा उद्धवा ॥२॥ एक
एक सांगतां गोष्टी । कल्प कोटी न सरेची ॥३॥ शरण येतां जीवें-
भावं । एकाजनार्दनीं भावं हरीसी ॥४॥

३२१६. साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देहीं । वांयां कां
विदेही जाहला मग ॥१॥ नानामतें तर्क करितां विचार । पापांचे
डोंगर अनायासें ॥२॥ देहीं असोनी देव वांयां कां शिणती । एका-
जनार्दनीं फजिती होती तयां ॥३॥

३२१७. आत्मत्वाचे ठायीं सर्व एकाकार । नाहीं नारीनर भेद
भिन्न १ वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुळगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वां
२ सदोदित पाहे सर्वां ठायीं आहे । एकाजनार्दनीं सोय धरी त्याची ३

३२१८. देहीं वाढे जों जों शांती । तों तों विरक्ती वाणे अंगीं
॥१॥ ऐसा आहे अनुभव । देहीं देव प्रकाशे ॥२॥ देहीं आत्मा
परिपूर्ण । भरला संपूर्ण चौदेहीं ॥३॥ एकाजनार्दनीं रिता ठाव ।
नाहीं वाव पाहतां जगीं ॥४॥

३२१९. बहुतापुण्यें करुनि जोडलां नरदेह । नाही त्याचा वेव-
साव घडला कांहीं ॥१॥ न करावें तें केलें मनामार्गे धांवणें । परि
नारायणें करुणा केली ॥२॥ आवरुनि इंद्रियें धरियेलीं हातीं । काम-
क्रोधांची शांती केली सर्व ॥३॥ वांयां जाये परि श्रीगुप्त भेटला ।
एकाजनार्दनीं जाहला कृतकृत्य ॥४॥

३२२०. विदेह देह विस्मृती पावले । देहादेहीं फिटलें द्वैता-
द्वैत ॥१॥ ऐसें जनार्दनें उघड दाविलें । देहींच आटलें देहपण ॥२॥
एकाजनार्दनीं चौदेहांवेगळा । दाविलासे डोळां उघड मज ॥३॥

३२२१. निमाले राहिले गेले ऐसें ह्याणती । वांयां फजीत
होती आपुल्या मुखें ॥१॥ नासलें कलेवर घेऊनियां मांडी । वाउगें
ते तोंडीं बोलताती ॥२॥ स्वयें आत्मज्योती जया नाही आदीअंत ।
तो आत्मा प्रत्यक्ष निमाला ह्याणती ॥३॥ एकाजनार्दनीं उफराटी
बोली । कैशी भ्रांती पडली त्याचे मनीं ॥४॥

३२२२. व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तूं रामनाम ध्याय
॥१॥ वाचे गातां रामनाम । निवारेल क्रोधकाम ॥२॥ भेद भा-
वाची वासना । रामनामों निरसे जाणा ॥३॥ एकपणें जनीं वनीं ।
एका शरण जनार्दनीं ॥४॥

३२२३. रामराम स्मर पुरुषोत्तमरे । सहज विद्या ह्येय ज्ञान
हाही अविद्या धर्मेरे ॥१॥ अहं आत्मा हेंही न साही सर्व क्रिया
भ्रमरे । विजन वन निरंजन जनार्दन रे ॥२॥ अगम्य गति ध्येय
ध्यान साधन बंधन रे । एकाजनार्दनीं एका स्वानंद परिपूर्ण रे ॥३॥

३२२४. दर्पणामाजी आपण । जीवरूपें शिव जाण ॥१॥ जेणें
स्वरूपें आपण । तद्रूप बिंब दिसे जाण ॥२॥ अग्नि राखें झांकोळिला ।
तरी अमिपणें संचला ॥३॥ जीवशिव दोन्ही होका एक । तरी एक
मलीन एक चोख ॥४॥ थिल्लीं प्रतिबिंब भासे । बिबाअंगीं काय
संचिता वसे ॥५॥ निर्वाकूनि पहातां वेगीं । बिंब प्रतिबिंब वाउगी ॥६॥
ऐसें भुल्लं नये मन । शरण एकाजनार्दन ॥७॥

३२२५. आपणा आपण पाहे विचारुनी । विचारितां मनीं देव
तूंवि ॥१॥ तूंवि देव असतां फिरशी वनोवनीं । प्रगटती काहाणी

बोलायासी ॥२॥ देहींच देउळीं आत्माराज नांदे । मांभावला भक्त
हिंडे सदा रानें ॥३॥ एकाजनादर्नीं भ्रमाची गोष्टी । वांयांचि शिणती
होती कष्टी ॥४॥

३२२६. श्रमोनी वाडग्या बोलती चावटी । परी हातवरी नये
कोणा ॥१॥ ब्रम्हज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरी वस-
तसे ॥२॥ सर्वरूप देखे समाचि सारिखें । द्वैतअद्वैत पारखें टाकू-
नियां ३ एकाजनादर्नीं ब्रम्हज्ञान बोली । सहजचि आली मज अंगीं ४

३२२७. देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगातें
दिलें ॥१॥ शेवट पालऊन दिसे मधु । नेसो जाय तंव अवघाचि
संबधू ॥२॥ आंत बाहेरी अवघेंची सूत । स्वरूप देखतां निवताहे
चित्त ॥३॥ नीच नवा शोभतु साउला । एकाजनादर्नीं मिरवला ॥४॥

३२२८. मस्तकीं केश चिकटले होती । जें ते निघती आपुले
हार्ती ॥१॥ मिळती जैसा माय बहिणी । हार्ती घेउनी तेलफणी ।
॥२॥ ऐसा त्रिगुणाचा ठावे । एकाजनादर्नीं पहा वो ॥३॥

३२२९. एकचि माहेरा नाथिली । हे तंव जाण भ्रांति बोली १
॥१॥ विठ्ठल विठ्ठल रोकडा । विठ्ठल पाहे चट्टूंकडा ॥२॥ आपण
आंत बाहेरी पाहे । विठ्ठल देखोनी उगाची राहे ॥३॥ एकाजनादर्नीं
शरण । विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण ॥४॥

३२३०. सूर्य आंधारातें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी १
माझें जिणें देखणेंपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥ देहीं देह अभि-
मानाजीवीं मायेचें तें ध्यान ३ एकाजनादर्नीं माया । देहाधीन देवराथा ४

३२३१. नित्य नूतन दीप ज्वाळा । होती जाती देखती डोळां
॥१॥ जागृती आणि देखती स्वप्न । दोहीसी देखतां भिन्न भिन्न २
भिन्नपणें नका पाहूं । एकाजनादर्नीं पाहूं ॥३॥

३२३२. कारचट पाहतां कडू तें बौद । परिपाकीं पाहतां
गोडचि शुद्ध ॥१॥ कडू तोंचि गोड कडू तेंचि गोड । समरस
कोड सोयरीक ॥२॥ साखरेचें वृंदावन केलें । चाखों नेणें
तें नाडोनि गेलें ॥३॥ एकाजनादर्नीं प्रपंच एकु । नश्वर ह्यणतां
नाडला कोकू ॥४॥

३२३३. जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥ प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामकोधां २ आशा तृष्णा यांचें तोडियेलें जाळें । कामनेचें काळें केलें तोंड ॥३॥ एकाजनार्दनीं तोडिलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला ॥४॥

३२३४. जनार्दनं केलें अभिनव देखा । तोडियेली शाखा अद्वैताची ॥१॥ केला उपकार केला उपकार । मोडियेलें घर प्रपंचाचें २ एकाजनार्दनीं एकपणें देव । दाविला नवलाव अमेदाचा ३

३२३५. कामक्रोध वैरियांचे तोडियेले फांसे । जनार्दनं सरसें केलें मज ॥१॥ देहाची वासना खंडून टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥ कल्पनेचा कंद समूळ उपडिला । हृदयां दाविला आरसा मज ३ एकाजनार्दनीं सहज आटलें । स्वदेहीं भेटलें गुरुकृपें ४

३२३६. भुक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणें । श्रीगुरु जनार्दनं तुच्छ केलें ॥१॥ येर ब्रह्मज्ञाना काय तेथें पाड । मोक्षाचें काबाड वारियेलें ॥२॥ साधन अष्टांग यज्ञ तप दान । तीर्थी तीर्थीटन शीण वांयां ॥३॥ एकाजनार्दनीं दाविला आरिसा । शुद्धि त्या सरसा सहज जाहली ॥४॥

३२३७. देहाचें देऊळ देडळींच देव ! जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥ पूजन ते पूज्य पूजकु आपण । स्वयें जनार्दन मागें पुढें ॥२॥ ध्यान तें ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनीं ठाव रेखियला ३ एकाजनार्दनीं समाधी समाधान । पडिलेंसे मौन देहां देहा ४

३२३८. आतां यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥ सदुरुचचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धूम अग्नी ॥२॥ सकळीं सकळांच्या मुखें । अर्पितसे यज्ञ पुरुषें ॥३॥ एकाजनार्दनीं यज्ञें अर्पी । अर्पी त्यामाजी समर्पी ॥४॥

३२३९. शांतीचेनि मंत्रें भंत्रुनी विभूती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥ तेणें तळमळ हारपली व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥ लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥ एकाजनार्दनीं शांत जाहला देव ४ कामनीक देव प्रगटला ॥४॥

३२४०. अहं सोहं कोहं सर्वं आटलें । दृश्य द्रष्टृत्व सर्वं फिटलें ॥१॥
 ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥ द्वैत
 अद्वैताचे जाळें । उगविलें कृपावळें ॥३॥ अवधें एकरूप जाहलें ।
 दुजेपणाचे ठाव पुशिले ॥४॥ शरण एकाजनार्दनी । एकपणे
 भरला अवनी ॥५॥

३२४१. पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव
 ॥१॥ नाहीं जपतप अनुष्ठान । नाहीं केले इंद्रियांचें दमन ॥२॥
 नाहीं दान धर्म व्रत तप । अन्नघा देहीं जालों निष्पाप ॥३॥ पाप-
 पुण्याची नाहीं आटणी । चौदेहांसहित शरण एकाजनार्दनीं ॥४॥

३२४२. त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला
 जनार्दन ॥१॥ दीपाची ती घाती घातीचा प्रकाश । कळिकामय
 दीप देहीं दिसे ॥२॥ चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योति । एका-
 जनार्दनीं भ्रांति निरसली ॥३॥

३२४३. उदारपणें उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे ॥१॥
 तयाचे चरणीं घातली मिठी । जाहली उठाउठीं भेटी मज ॥२॥
 अज्ञान हारविलें ज्ञान प्रगटलें । हृदयीं विवले पूर्ण ब्रह्म ॥३॥ एका-
 जनार्दनीं नित्यता समाधी । वाउग्या उपाधी तोडियेल्या ॥४॥

३२४४. सोलीं ब्रह्मज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे
 दृष्टी संतासंगें ॥१॥ गळां तुळशीहार मुद्रांचे शृंगार । नामाचा
 गजर टाळ घोळ ॥२॥ दिंडी गड्ड टके मकरंद वैभय । हारुपें
 नाचे देव तया सुखीं ॥३॥ एकाजनार्दनीं सुखाची मांडूस । जना-
 र्दनें समरस केलें मज ॥४॥

३२४५. माळें भीषण देहींच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्म १
 परब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरुनियां ॥२॥ ब्रह्मज्ञा-
 नाची ते उघडली पेटी । जाहलों असें पोटीं शीतळ जाणा ॥३॥
 एकाजनार्दनीं ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥

३२४६. दीपाचें तें तेज कळिकें आसिलें । उदय अस्त ठेले
 प्रमेविण ॥१॥ लोपलीसे प्रभा तेजाचें तेजस । जाहली समरस
 दीपज्योति ॥२॥ फुंकिल्यावांचुनी तेज तें निघालें । त्रिभुवनीं प्रका-

शिलें नवल देख ॥३॥ एकाजनार्दनीं ज्योतन्वा प्रकाश । जाहला
समरस देहीं देव ॥४॥

३२४७. जेथें परापश्यंतीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश
दावी गुरु ॥१॥ तेणें माझे मना जाहलें समाधान । निरसला शीण
जन्मोजन्मीं ॥२॥ उपाधीं तुटली शांति हे भेटली । सर्व तेथें
आटली तळमळ ॥३॥ एकाजनार्दनीं प्रेमाचें तें प्रेम । दाविलें
सप्रेम हृदयांत ॥४॥

३२४८. उद्गार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावि-
यला ॥१॥ हारपलें विश्व विश्वंभरपणें । दाविलें जनार्दनें स्वयमेव २
अकार उकार मकार शेवट । घेतिलासे घोट परब्रह्मीं ॥३॥ एकाज-
नार्दनीं विदेह दाविला । सभराभरी दाटला हृदयामाजी ॥४॥

३२४९. देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपं-
चाची ॥१॥ स्थूळ सूक्ष्म यांची रचूनियां होळी । दावाप्रि पाजळी
भक्तिमंत्रें २ एकाजनार्दनीं देहासी मरण । विदेही तो जाण जनार्दन ३

३२५०. फिरलों मी दशदिशा । वांयां सोसा हावभरी ॥१॥
नाहीं जाहलें समाधान । वाउगा शीण जाहला पोटीं ॥२॥ उरला
हेत पंढरीसी । सुखराशी लाधली ॥३॥ एकाजनार्दनीं सुखाचें
भांडार । जोडिलें निर्धार न सरेची ॥४॥

३२५१. आणिकांची धरितां आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥
म्हणोनी निर्धारिलें मन । धरिलें ठाणें रामकृष्ण ॥२॥ न धावि
आतां कोठें मन । हृदयीं ध्यान धरिलें तें ॥३॥ एकाजनार्दनीं प्राण ।
ठेविला जाण समूळ चरणां ॥४॥

३२५२. मार्गें बहुतांसी सांभाळिलें । ऐसें वरदान ऐकिलें १
म्हणवोनी धरिला लाहो । मनाचा संदेहो टाकुनी ॥२॥ अजा-
मेळ पापराशी । नेला निज सत्य वैकुंठासी ॥३॥ तारिले उदकां
पाषाण । ऐसें महिमान नामाचें ॥४॥ एकाजनार्दनीं जाहलों दास ।
नाहीं आस दुसऱ्याची ॥५॥

३२५३. उपाधीच्या नांविं घातियेलें शून्य । आणिका दैन्य-
वाणें काय बोळूं ॥१॥ टाकूनियां संग धरियेला देव । आतां तो
उपाव हुजा नाहीं ॥२॥ सर्व वैभव सत्ता तयाचे पदरीं । जालों

अधिकारी आम्ही बळें ॥३॥ एकाजनार्दनीं तोडियेल्य संग ।
जालों आम्ही निःसंग हरिभजनीं ॥४॥

३२५४. सकळ प्रपंचाचें भान । तें तंव मृगजळा समान ॥१॥
जन्ममरणापरता । त्रिगुणातें नातळता ॥२॥ प्रपंचाची अलिप्त
युक्ति । ऐशी आहे देहस्थिति ॥३॥ प्रपंचीं न दिसे भान । एका
शरण जनार्दन ॥४॥

३२५५. उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली ॥१॥
ऐसी प्रेमाची माउली । जगीं व्यापक व्यापली ॥२॥ नाहीं घालीत
भार कांहीं । आठव देहीं रामकृष्ण ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । मन
माझे नेलें चोरून ॥४॥

३२५६. मनाचें माथां घातिला धोंडा । वासना कापुनी केला
लांडा ॥१॥ जनीं लांडा वनीं लांडा । वासना रांडा सांडियलें ॥२॥
वासना सांडोनी जालें सांडया । कामना कामिक झणती गांडया ३
कामना सांडे विपयीं लाताडें । एकाजनार्दनीं तयाची चाड ॥४॥

३२५७. मनाचें तें मन ठेविलें चरणीं । कुर्वडी करुनी जना-
र्दनीं ॥१॥ ध्यानाचें तें ध्यान ठेविलें चरणीं । कुर्वडी करुनी जना-
र्दनीं ॥२॥ ज्ञानाचें तें ज्ञान ठेविलें चरणीं । कुर्वडी करुनी जनार्दनीं
॥३॥ शांतीची शांती ठेविली चरणीं । कुर्वडी करुनी जनार्दनीं ॥४॥
दयेची ते दया ठेविली चरणीं । कुर्वडी करुनी जनार्दनीं ॥५॥ उ-
न्मनीं समाधी ठेविली चरणीं । कुर्वडी करुनी जनार्दनीं ॥६॥ एका-
जनार्दनीं देहाची कुर्वडी । बोवाळोनि सांडी जनार्दनीं ॥७॥

३२५८. एक भाव तुजान राहो मनीं । श्रीरंगावांचूनि दुजें नाहीं
॥१॥ मनासी ते छंद आदर आवड । नासामृत चाड गोविंदाची
२ एकाजनार्दनीं नाम वाचे गाऊं । आणीक न ध्याऊं दुजें काहीं ३

३२५९. अवघें देवा तुजसमान । मज नाहीं भिन्न भिन्न ॥१॥
नाम वाचे सदा गाऊं । आवडी ध्याऊं विठ्ठल ॥२॥ वारंवार संत-
संग । कीर्तन रंग उल्हास ॥३॥ एकाजनार्दनीं सार । विठ्ठल
उत्तचार करूं आम्ही ॥४॥

३२६०. भुक्ति मुक्तीचें कारण । नाहीं नाहीं आम्हां जाण ॥१॥

एक गाळं तुमचें नाम । तेंणें होय सर्व काम ॥२॥ धरलिया मूळ । सहज हातीं लागे फळ ३ बीजाची आवडी । एकाजनार्दनीं गोडी ४

३२६१. लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधिल्लें अव्यंग सुखसार ॥१॥ अविट विटेना वसलें वदनीं । नाम संजिवनी ध्यानी मनीं ॥२॥ बहुता काळाचें ठेवणें शिवाचें । सनकसनंदाचें कुळवैवत ३ एकाजनार्दनीं भाग्य तें चांगलें । ह्मणोनि मुखा आलें रामनाम ॥४॥

३२६२. वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ॥१॥ धृतीचें निजवाक्य पुराणीचें गूज । आमुचें आहे निज वेगळेंचि ॥२॥ तत्त्वाचें परमतत्त्व महत्वासी आलें । आमुचें सोनुलें नंदाघरीं ॥३॥ एकाजनार्दनीं ब्रह्मांडाचा जीव । आमुचा वासुदेव विटेवरी ॥४॥

३२६३. गाढवासंगातीं सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वायां जाय ॥१॥ आह्मासी तो एक प्रेमाचें कारण । नामाचें चिंतन विठोबाच्या ॥२॥ एकाजनार्दनीं आवडी हे माझी । संतचरण पूर्वीं सर्वकाळ ॥३॥

३२६४. दास्यत्वे चोखट । रामनामें सोपी वाट ॥१॥ करितां लाधले चरण । मना जाहलें समाधान ॥२॥ होतो जन्मोजन्मीं तापलों । तुमचे दृशनें निवांत ठेलों ॥३॥ शरण एकाजनार्दनीं । जनार्दन एकपणीं ॥४॥

३२६५. रामकृष्णनाम । कथा करूं कीर्तन ॥१॥ हाचि आह्मां मंत्र । सोपा दिसे सर्वत्र ॥२॥ संतांचे संगती । मुखीं नामामृत तृप्ती ॥३॥ बसो कीर्तनीं सदा । माझी मती गोविंदा ॥४॥ जनार्दनाचा एका । ह्मणे माझी कीव भाका ॥५॥

३२६६. चरणाची सेवा आवडीं करीन । कायावाचामन धरुनी जीवीं ॥१॥ यापरतें साधन न करीं तुझी आण । हाचि परिपूर्ण नेम माझा ॥२॥ एकाजनार्दनीं एकत्वे पाहीन । हृदयीं ध्याईन जनार्दन ॥३॥

३२६७. मार्गें बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास सत्य जाहलों ॥१॥ कायावाचामन विक्किलें चरणीं । राहिलें धरुनि कंठीं नाम ॥२॥ एकाजनार्दनीं नामाचा प्रताप । भक्त आपोधाप तरताती ॥३॥

३२६८. वांयांविण करूं नये बोभाट । सांपडली वाट सरळ
आझां ॥१॥ आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी
॥२॥ धरिल्या जन्माचें सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥ गेला
मागील तो शीण । तुमचें दरुशन होतांची ॥४॥ पूर्णकृपें पूर्ण
जाहलों । एकाजनार्दनीं धालों ॥५॥

३२६९. अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला ॥१॥
मन होतें गुंडाळलें । आपुले चरणीं पै ठेविलें ॥२॥ केलें देहाचें
सार्थक । तुटला जन्ममरण धाक ॥३॥ नाहीं पहावया हृष्टीं । अवघा
जनार्दन सृष्टीं ॥४॥ कार्य कारण हारपलें । द्वैत अवघें निरसलें
॥५॥ उडालें वैरियाचें ठाणें । आतां एकचि जहालें एकपणें ॥६॥
दुजा हेत हारपला । एकाजनार्दनीं एकला ॥७॥

३२७०. सखीये अनुतापें वैराग्यतापें अति संतप्त । नयनीं
अश्रु अंगीं स्वेद रोमांच जीवीं जीव मूर्च्छित वो ॥१॥ माझे मज-
माजी गुरुकृपा मन तें जालें उन्मन वो । देहीं देह कैसा विदेह
जालें क्रिया चैतन्यघन वो ॥२॥ माझे मीपण पहातां चितीं चित्त
अक्षित वो । वृत्ति निवृत्ति तेथें चिद्रूप जाली परमानंदें तृप्त वो ॥३॥
एकाजनार्दनीं एकवें जन वन समसमान एक । एकपणें परिपूर्ण
जाला त्रैलोक्य आनंदघन वो ॥४॥

३२७१. असोनी देहीं आम्ही विदेही भाई । नातळों कर्म
अकर्मांचे ठायीं ॥१॥ माझे नवल म्यांच पाहिलें डोळां । शब्द
निशब्द राहिलों वेगळा ॥२॥ काय सांगूं नवलाची कहाणी ।
पाहतें पाहणें बुडाले दोन्ही ॥३॥ न पहावे न देखवे नायकवे
कानीं । कायावाचामनें शरण एकाजनार्दनीं ॥४॥

३२७२. जाहली गेली तुटली खुंटली हाव । पाहतां पाहणें
एकचि जाहला देव ॥१॥ जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा
व्यापुनी राहिला अकळ ॥२॥ न कळे लाघव खेळ खेळे करुणादानी ।
कायावाचामनें शरण एकाजनार्दनीं ॥३॥

३२७३. देव पाहतां मजमाजी भेटला । संदेह फिटला सर्व
माझा ॥१॥ माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव
श्रीगुरुनें २ एकाजनार्दनीं पाहिलासे देव । फिटला संदेह आतां माझा ३

३२७४. पहावया गेलों देव । तों मीचि स्वयमेव ॥१॥ आतां पाहणेंचि नाहीं । देव भरला हृदयीं ॥२॥ पाहतां पाहतां खुंटलें ॥ देवपण मजमाजी आटलें ॥३॥ परतलें दृष्टीचें देखणें । अवघा देव ध्यानमन ॥४॥ एकाजनादर्नीं देव । नुरे रिता कोठें ठाव ॥५॥

३२७५. कायावाचामनें । कृपाळु दीनाकारणें ॥१॥ ऐसा समर्थ तो कोण । माझ्या जनार्दनावांचून ॥२॥ माझें मज दाखविलें । उघड वाचे बोलविलें ॥३॥ जनीं जनार्दन । एका तयासी शरण ४

३२७६. सर्व देवांचा हा देव । उभा रावो विटेवरी ॥१॥ त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥ चारंवार ठेवीन डोई । उगेच पायीं सर्वदा ॥३॥ न मागें भुक्ती आणि मुक्ती । संतसंगती मज गोड ॥४॥ त्याचें वेड माझे मनीं । शरण एकाजनादर्नीं ॥५॥

३२७७. आजीं देखिलीं पात्रलें । तेणें डोळे धन्य जाहले ॥१॥ मागील शीणभाहू । पाहतां न दिसे निर्धास ॥२॥ जन्माचें तें फळ । आजी जाहलें सुफळ ३ एकाजनादर्नीं डोळा । विद्रुल देखिला सांवळा ४

३२७८. सायासाचें बळ । तें आजी जाहलें अनुकूल ॥१॥ धन्य जाहलें धन्य जाहलें । देवा देखिलें हृदयीं ॥२॥ एकाजनादर्नीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥३॥

३२७९. मज करूं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहांच ॥१॥ जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपूर्ण ॥२॥ भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं ॥३॥ एकाजनादर्नीं शरण । सर्वां-ठायीं व्यापक जाण ॥४॥

३२८०. मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करूं आझी ॥१॥ न करूं साधन लौकिकापुरतें । न पूजूं दैवतें आन वांयां ॥२॥ मानसींच तप मानसींच जप । मानसीं पुण्यपाप नाहीं आझां ॥३॥ मानसीं तीर्थयात्रा मानसीं अनुष्ठान । मानसीं धरूं ध्यान जनार्दन ॥४॥ एकाजनादर्नीं मानसीं समाधी । सहज तेणें उपाधी निरसली ॥५॥

३२८१. मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसीं परमार्थ दृढ असे ॥१॥ मानसींच देव मानसींच भक्त । मानसींच अव्यक्त

दिसतसे ॥२॥ मानसींच संख्या मानसीं मार्जन । मानसीं ब्रह्मयज्ञ
केला आम्हीं ॥३॥ मानसीं आसन मानसीं जनार्दन । एकाजनार्दना
शरण मानसींच ॥४॥

३२८२. बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आधारें बोल
नोहे ॥१॥ शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्य परमानंद
हृदयामाजी ॥२॥ नोहे हें कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा
दुरी होय ॥३॥ नोहे हें कामनिक आहे पै निष्कामनिक । स्मरतां
नासे दुःख जन्मांतरीचें ॥४॥ एकाजनार्दनीं साक्षा तो निर्धार ।
आणीक विचार दुजा नाही ॥५॥

३२८३. जो काळासी शासन कर्ता । तोचि आमुचा मातापिता
॥१॥ ऐसा उदार जगदानी । जनार्दन त्रिशुवनी ॥२॥ आघात
घात निवारी । कृपादृष्टीं छाया करी ॥३॥ जन तोचि जनार्दन ।
एकाजनार्दनीं भजन ॥४॥

३२८४. आम्हां काळाचें भय तें काय । जनार्दन बापमाय
॥१॥ पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन जुजें ॥२॥ दिशा-
हुम भरला पाही । जनार्दन सर्वांठारी ॥३॥ एकाजनार्दनीं ध्यात ।
जनार्दन तो ध्याना आंत ॥४॥

३२८५. स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वांवरी सत्ता । नाहीं पराधीनता
जिणें आमुचें ॥१॥ नाहीं त्या यमाचे यातनेचें भय । पाणी सदा
वाहे आमुचे घरीं ॥२॥ नाहीं जरा मरणव्याधीचा तो धाक ।
सुखरूप देख सदा असों ॥३॥ एकाजनार्दनीं नामाच्या परिपाठीं ॥
सुखदुःख गोष्टी स्वप्नीं नाहीं ॥४॥

३२८६. जन्मोजन्मीं आह्मी बहु पुण्य केलें । मग या विडलें
कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं झालों याचा दास । साक्षा तो
विश्वास पांडुरंगी ॥२॥ भ्रमर सुवासीं मधावरी माशी । तैसें या
देवासी मन माझे ॥३॥ आणिका देवासी नेघे माझे चित्त ।
गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥ एकाजनार्दनीं मज तें न्यावें ।
हाडसोनी याचें संतापाशीं ॥५॥

३२८७. अमाघ तुझी लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी
धरनी तुझे स्वरूप सांगळें ॥१॥ तुज कैसें भजावें आपणा काय

देखावें । तुजमाजी राहूनि तुजला कैसें सेवावें ॥२॥ अगा देव तूं
आम्हा म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावे केवीं ॥३॥
एकाजनादनीं सवाह्याभ्यंतरीं नांदे । मिथ्या स्वप्नजात जेवि
जाय तें बोधे ॥४॥

३२८८. नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति
सांगूं आतां ॥१॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय हीळी
क्षणमात्रें ॥२॥ श्रवणें परीक्षिती तरला भूपती । सात दिवसां मुक्ति
जाली तथा ॥३॥ महाभागवत करुनी श्रवण । सर्वांगाचे कान केले
तेणें ॥४॥ श्रीशुक आपण करुनि कीर्तन । उद्धरिला जाण परीक्षिती
॥५॥ हरी नामघोष गर्जे तो प्रलहाद । स्वानंदें प्रबोध जाला त्यासी
॥६॥ स्तंभीं अवतार हरिं प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं
॥७॥ पायाचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रीय पुरुषोत्तमा जाली
तेणें ॥८॥ हरीपदांबुज सुकुमार कोवळें । तेथें करकमळें अखंडित
॥९॥ गायत्रीचिया मार्गें श्रीकृष्ण पाउलें । अक्रूरें घातलें दंडवत ॥१०॥
करुनी बंदन घाली लोटांगण । स्वानंदें निमग्न जाला तेणें ॥११॥
दास्यत्व मारुती अचें देहस्थिति । सीताशुद्धी कीर्ति केली तेणें
॥१२॥ सेव्य सेवक भाव जाणे तो मारुती । स्वामी सीतापति
संतोषला ॥१३॥ सख्यत्व स्वजाती सोयरा श्रीपती । सर्वभावें प्रीति
अर्जुनासी ॥१४॥ उपदेशिली गीता सुखी केलें पार्था । जन्ममरण
वार्ता खंडविली ॥१५॥ आत्मनिवेदन करुनियां बळी । जाला वन-
माळी द्वारपाल ॥१६॥ औट पाऊल भूमी घेउनी दान । याचक
आपण स्वयें जाला ॥१७॥ नवविधाभक्ती नवजणें केली । पूर्ण
प्राप्ती जाली तयालागीं ॥१८॥ एकाजनादनीं आत्मनिवेदन । भक्ति
दुजेपण उरलें नाहीं ॥१९॥

३२८९. हरिकथा श्रवण परिक्षिती सुजाण ऐकतां आपण अंगें
होये । होय न होय ऐसा संशय नाहीं पूर्णत्व परिपूर्ण राहें । रा-
हिले गेले देह ज्याचा तो नेणे देहींच विदेही होये । श्रवण समाधी
नीच नवा आनंद ब्रह्माहमस्मि न साहे रया ॥१॥ नवविधा भक्ति
नवविधा व्यक्ति अवधिया एकची प्राप्ती । एकाजनादनीं अखंडता

मुक्तीची फिटे भ्रांति रया ॥१०॥ हरीच्या कीर्तनें शुक आणि नारद
 छेदित्ती अभिमानाचा कंडु । गातां पै नाचतां अखंड पै उल्हास
 कीर्तनीं प्रेमाल्हादु । हरिनाम गजर स्वानंदें हुंबरें जितिला मायेचा
 बाधु । श्रोता वक्ता स्वयें सुखरूप जाला वीसंडला ब्रह्मानंदु रया
 ॥२॥ हरीचेनि स्मरणें द्वंद्व दुःख नाही हे भक्तिप्रल्हादा ठायीं । कृ-
 तांत कोपलिया रोमही वक नोहे मनीं निर्भयता निज देहीं ।
 अभि विष आप नेदी त्या संताप न तुटे शस्त्राचे घाई । स्मरणाचेनि
 बळें परिपूर्ण जाला देह विदेह दोन्ही नाही रया ॥३॥ हरिचरणा-
 मृत गोड मायेसी उठी चाड लाहे लाहे जाली रया । चरणद्वय भ-
 जतां मुकली हृद्धभावा म्हणोनी पडिये पुरुपोस्तमा । हरिपदा लागली
 शिळा उद्धरली अगाध चरणमहिमा । चरणीं विनटोनी हरिपदा
 पावली परि चरण न सोडीं रया ॥४॥ शिव शिव यजिजे हें
 वेदांचें वचन पृथुराया बाणलें पूर्ण । पूज्यपूजक भाव सांडोनी
 सद्भावें करी पूजन । देवीं देव दाटला भक्त प्रेमें आटला मुख्य हें
 पूजेचें विधान । त्रिगुण त्रिपुटीं छेदनियां पूजेमाजी समाधान रया
 ॥५॥ हरिचरण रज रेणु वंदूनियां पावन जाला अक्रूर । पावनपणें
 प्रेमें वीसडे तेंणें वंदी श्वानसूकर । वृक्ष वल्ली तृणा घाली लोटांगण
 सद्भावें पूजी गौखर । दंडाचिये परी लोटांगण घाली हरिस्वरूप
 चराचर रया ॥६॥ जीव जावो जिणें परि वचन नुलंघणें सेवेचा
 मुख्य हा हेतु । या सेवा विनटोनि सर्वस्वें भजोनि दास्य उद्धट हनु-
 मंतु । शस्त्राचेनि बळें न तुटे न हुडे न जळे देही असोनी देहातीतु ।
 जन्ममरण होळी कासे भासे वळी भजनें मुक्त कपिताशु रया ॥७॥
 सख्यत्वेपर पार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्मज्ञान । खर्गांची
 खणखण बाणाची सणसण उपदेशा तेंचि स्थान । युद्धाचिये संधी
 लाविली समाधी कल्पार्तीं न मोडे जाण । निज सख्य दोषां आळि-
 गन पडिलें भिन्नपणें अभिन्न रया ॥८॥ वळीची दान दीक्षा कैसी
 जीवें देउनी सर्वस्वेंसी निजबळें बांधी देवासी । अनंत अपरंपार
 त्रिचिक्रम सधर आकळिला हृषिकेशी । हृदयांचा हृदयस्थ आकळितां
 तंव देवची होय सर्वस्वेंसी । यापरि सर्वस्व देवासी अर्पुनी घरीं-
 दारीं नांदे देवेशीं रया ॥९॥ भक्ति हे अखंड अधिकाराचें तोंड

खंडोनि केलें नवखंड । एकएका खंडें एक एक तरला बोलणें हें वितंड । अखंडता जंव साधिली नाही तंव मुक्त झणणें हें पाषांड । वद्धता मुक्तता दोन्ही नाही ब्रह्मत्व नुरे ब्रह्मांड रया ॥१०॥ सहज स्वरूपस्थिति तथा नांव भक्ति नवविधा भक्ति भासती । ऐशी भक्तीप्रति अंगे राबे मुक्ति दास्य करी अहोराती । दासीसी अनुसरणे हें तंव लाजिरवाणें मूर्ख ते मुक्ति मागती । एकाजनार्दनीं एकविधा भक्ति तै चारी मुक्ति मुक्त होती रया ॥११॥

३२९०. मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तथा पासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्ण ॥११॥ तें भरुनी असे उरलें । सर्वां ठायीं व्यापिलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेखीं पाहतां नाही उरलें ॥१२॥ निश्चिन्त ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखूण । समाधी पावलें समाधान । नाही उरलें भिन्नाभिन्न ॥१३॥ कारण एकाजनार्दनीं । खूण बाणली निजमनीं । व्यापक दिसे तिही त्रिभुवनीं । गेला देहभाव विसरुनी ॥१४॥

३२९१. एक एक म्हणती सकळ लोक । पाहतां एकाएक हारपलें ॥१॥ एकाविण एक गणीत नाही देख । तें निव्य बोळख निर्जां आत्मीया रे ॥२॥ त्वंपद तत्पद असिपद नाही । ठायींच्या ठायीं निवोनी पाही ॥३॥ सच्चिदानंद तिन्ही नाम माया । सूक्ष्म कारण तेथें भुळं नको वांयां ॥४॥ अहं तें मीपण सोहं तें तूपण । अहं सोहं सांडोनि पाहे निजकानन ॥५॥ एकाजनार्दनीं सांडी एकपण । सहज चैतन्य तेथें नाही जन्ममरण ॥६॥

३२९२. लक्ष गांवे तरणी । पृथ्वी व्यापी निजकिरणीं । तो साक्षी अलिप्तपर्णी । जेथींच्या तेथें ॥१॥ तैसा आत्मा देही । म्हणती त्यासी ज्ञान नाही । तो व्यापुनी सर्वांठायीं । साक्षत्वे असे ॥२॥ सदुक्तमुखींचा विचार । जयासी झाला साक्षात्कार । उदेल ज्ञान भास्कर । अज्ञानतिमिरीं ॥३॥ हिरवा पिचळा । संगें रंग जाला निळा । स्फटिक या वेगळा । आत्मा तैसा ॥४॥ तैसी ज्ञान किल्ली । जयाचे हातां आली । तयानें उगविली । अज्ञान

कुंछुपें ॥५॥ एका जनार्दनाचा रंक । त्याचे बोधें कळला विवेक ।
पूर्ण बोधाचा अर्क । उदया आला ॥६॥

३२९३. परेहुनी कैसें पश्यंती वोळलें । मध्यमीं घणावळें
सोहं बीज ॥१॥ त्रैखरियेसी कैसें प्रगट पै जालें । न वत्ते ते बोल
एकविध ॥२॥ साक्षात्कारें कैसें निजध्यासा आलें । मननासी
फावळें श्रवणद्वारें ॥३॥ सुखासुख तेंथें जालीसे आटणी । एका-
जनार्दनीं लिजमुद्रा ॥४॥

३२९४. स्वयंप्रकाशामाजी केलें असे ज्ञान । द्वैतार्थ त्यागून
तिर्मळ जाहलो ॥१॥ सुविद्येचें वल्ल गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालों
विभूती अंगी ॥२॥ त्रिविसापरतें एक वोळखिलें । तेंचि उच्चारिलें
मूळरंभी ॥३॥ अकार हारपला उकार विसरला । भकारातीत
केला प्रणव तो ॥४॥ अहंकर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि आपो-
हिष्टा केलें कर्म ॥५॥ संसारासी तीन वोंजळी घातलें पाणी ।
आत्मत्वालागुनी अर्घ्य दिलें ॥६॥ सोहं तो गायत्री जप तो अखंड ।
बुद्धिज्ञान प्रचंड सर्वकाळ ॥७॥ एका भावें नमन भूतां एकपणीं ।
एकाजनार्दनीं संध्या जाहली ॥८॥

३२९५. आविवेकें देखा नवल केलें । अभिमानें कैसें लम
लाविलें ॥१॥ गुणाची नोवरी अवगुणाचा नोवरा । सख्या सहोदरा
लम केलें ॥२॥ प्रांचे सुरवाडी सासुरवाडीये । अकल्पाचे शेजे
निजलीये ॥३॥ अंगसंगेविण संतती जाहली । आब्रम्ह कैसें तात्कळ
व्याली ॥४॥ गुणाचेनि बळें वरसोनि पोटे । धरोधरीं भेटी नेत असे
॥५॥ सरकर्म विवेक पुटासी आला । तेंणें जागविला आपुला व्याला
॥६॥ उठोनियां वरु संतती ख्याये । नोवरीसाहित गेली साये ॥७॥
पितामहाचा पिता सुभानुतेजें । एकाजनार्दनीं न दिजे दुजें ॥८॥

३२९६. निरासिया वरु आपरुपें । नुपजतां लम लाविलें बापें ।
निरासिया वरु निरासिया वरु । निरासी गमला केला संसार ॥२॥
निरासिया वरु साजिरा कैसा । अंगींनिया तेजें आरसा जैसा ॥३॥
निरासिया जोंवरी आस । संकल्पाशीं जो तोडितो पास ॥४॥ आस
निमस जाली पाही । एकाजनार्दनीं सलम पायीं ॥५॥

३२९७. एक माझी माता दोघेजण पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥ वेद जाणा बंधु हशक बहिणी । कन्या झाल्या तिन्ही माझे पोटी ॥२॥ बंधु बहिणी संलग्न तें लाविलें । विपरीत झाले सांगवेना ॥३॥ एकाजनार्दनी सांगतसे गूढ । नाही तरी मूढ होऊनि राहे ॥४॥

३२९८. विपरित अर्थ ऐकतां कानीं । पुरुष गाभणा लीचेनि चितनीं ॥१॥ नवल गे माय नवल गे माय । तीन पोरे व्याला सांगूं काय ॥२॥ एक ब्रह्मचारी कळि लावा मोठा । साठ पोरे व्याला पहा चोहटा ॥३॥ एक भेलें गर्भी असतां गे माय । बारा वर्षे लपलें सांगूं मी काय ॥४॥ एकाजनार्दनी उघडली दृष्टी । अर्थ पहातां सुख होय पोटी ॥५॥

३२९९. विटाळेंविण पोटा आला । अवघा संसार मिधा केला ॥१॥ लग्न लागतां आला पोटा । मग सोडिलें अंतरपाटा ॥२॥ वोंकारेसी बुडाली घडी । लग्न लाविलें औटावे घडी ॥३॥ एकाजनार्दनी लग्न समरसें । पाहों गेलिया त्या लाविलें पिसें ॥४॥

३३००. बोलूं नये तें आलें बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥ नवलही ऐकिलें ऐका जी तुझी चोज । ऐकूं जातां तोचि नाचे भोजें ॥२॥ प्रौढ जाली आमुची आई । बापासी नाचें त्या ठेविलें पाही ॥३॥ लेकीनें बापासी केले सावेव । एकाजनार्दनी पहा नवलाव ॥४॥

३३०१. अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोटा आला ॥१॥ पाठीं बैसला तोचि पोटी । उघड्या दिठीं देखतसे ॥२॥ असोल्याचें कुळ न सांगवे तोंडें । सोय धरी तरी सखीं भावडें ॥३॥ पाठीं पोटीं बैसला पाठीं । सोयरीक गोष्टी एकाजनार्दनी ॥४॥

३३०२. बोलणें बोलतां हेंचि दुर्धट । लुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥ बोलूं नये याचे सत्ते भेणें । मौनची राहाणें हेंचि सहाणपण ॥२॥ तेथील संतति म्हणाल पवित्र । न म्हणतां तरी घास कुळगोत्र ॥३॥ कांहीं एक वेद बोलूं गेला बोली । चवढाई चिचनी तीन कांडें गेलीं ॥४॥ श्लाघोनी भक्ती बोलूं गेलीं तोंडें । बोल बोले

तंव केली नव खंडें ॥५॥ लडिवाळ भक्त बोलोनी हांसे । बोल बोले
तंव लावियेलें पिसें ॥६॥ बोलावया येतो चढला अभिमाना । बोल
बोले तंव दचडिलें राना ॥७॥ एकाजनार्दनीं मौनची घोटी । एक-
पणें तेंही घातलें पोटीं ॥८॥

३३०३. बाप तोचि माय होऊनि आला पोटीं । जातक वर्णितां
गुंती पडली भटा ॥१॥ वाप कीं माय म्हणावा पुत्र । भुललीया
श्रुति करितां वृत्तांत ॥२॥ मी बापापोटीं कीं बापु माझ्या पोटीं ।
वर्णितां ज्योतिषी विसरले त्रिपुटी ॥३॥ एकाजनार्दनीं जातक मौनी ।
जन्मनाम ठेविलें निःशब्द देउनी ॥४॥

३३०४. एकाची दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये
खोळे ॥१॥ सबाह्य अभ्यंतरीं सारिखा चांग । दोघे मिळोनियां
एकची अंग ॥२॥ यापरी रिंगाली अभिन्न अंगीं । दोघे सामावले
अंगींच्या अंगीं ॥३॥ ऐसें लेकीनें बापासी बांधिलें कांकण । एका-
जनार्दनीं केलें पाणिग्रहण ॥४॥

३३०५. माये आधीं लेंक जन्मली । दोघींच्या लग्नाची आइती
केली ॥१॥ कोण नोवरा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे
निर्धारीं ॥२॥ बापा आधीं लेंक जन्मला । लग्नाचा सोहळा बापाचा
केला ॥३॥ वरात निघाली नोवरा नोवरी । एकाजनार्दनीं
जाहली नवलपरी ॥४॥

३३०६. आंगुलीवरी आंगुली । खळतसे तान्हुली । पडली
तिची साउली । भिन्न माघ्यान्हीं ॥१॥ दिवसाचें पाहणें । पाहतां
दिसे लाजिरवाणें । खळ मांडिला विदामें । नवल एका ॥२॥ बारा
सोळा घागरी । पाणी नाही थेंबवरी । नाहायासी बैसली नारी ।
मुक्त केशें ॥३॥ घरधनी उभा ठेला । तेंगें राक्षण उचलिला ।
जाउनी समुद्रां बुडाला । नवल एका ॥४॥ नाहातां नारी उठली ।
परपुरुषा भेटली । आनंदानें बैसली । निजस्थानीं ॥५॥ काळें निळें
नेसली । जाउनी दारवंटां बैसलीं । एकाजनार्दनीं देखिली ।
नवल एका ॥६॥

३३०७. जगामध्यें काय हालत । तें दृष्टीसी नाही भरत ।
अंचळ असोनि चळत । चंचळ झणतां आहे सुटीं ॥१॥ कैसें

चोटानें दाखवूं तुला । सावध होई गुरुच्या मुला । हा शब्द
अचोख वेगळा । अर्थ जाणे सहस्रांत विरळा ॥२॥ काहीं नसोनि
तें दिसत । नाहीं झणतां सत्य भासत । आकारां आकार लंपत ।
चाउणें जाणत्यासी भासत ॥३॥ अहं सोहं कोहं लपाला । उघड
दृष्टीरूपा आला । जर्गां व्यापक नसोनि व्यापला । एकाजना-
दर्दनीं गुरुपुत्र भला ॥४॥

३३०८. चक्षुदुर्पणीं जग हें पहा । जगज्जीवनीं मुरनी रहा ।
तूर्यां कालिदितिर्भीं नगहा । पापपुण्यासीं तिळांजुळी वहा ॥१॥
डोळ्यांनो सत्यही गुरुची खुण । आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥१०॥
तिही अवस्था सांडुनी मार्गें । अर्थ चंद्राच्या चांदण्यांतुं वागे ।
चांदणें ग्रासूनि त्या ठायीं जागे । गड उन्मनीं झडकरी वेगे ॥२॥
एवढें ब्रह्मांडफळ ज्या देंठी । तें आटलें देखण्याचे पोटीं । खासी
पहातां पाठी ना पोटीं । मीतूपणाची पडली तुटीं ॥३॥ चडूं
शून्याचा निरसी जेणें । शून्य नाहीं तें शून्यपणें । शून्यातीतचि
स्वयंभ होणें । शून्य गाळुनि निरशून्यपणें ॥४॥ चार सहा
दहा बारा सोळा । ह्या तों आटल्या देखण्याच्या कळां । कळा-
तीत स्वयंभ निराळा । एकाजनार्दनीं सर्वांग डोळा ॥५॥

३३०९. नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अजु-
भवा एकभाव ॥१॥ अर्धमात्रा बिंदु पहातां प्रकार । होऊनि सा-
चार सुखी राहे ॥२॥ प्रणव ओंकार विचार करितां । बिंदूची
तत्त्वतां सर्वगत ॥३॥ कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्रदळीं
पाहे आत्मरूप ॥४॥ भिन्नभिन्न नाहीं अवघोचि स्वरूप । पाहतां
निजरूप रूप होय ॥५॥ तेथें कैचा विचारु कैचा पां अनाचारु ।
एकाजनार्दनीं साचारु सर्वां घटीं ॥६॥

३३१०. शुद्धब्रह्मज्ञानाचा धडा । पंचभूतांचा खचला खडा ।
देह चतुष्टय पुसिला वाडा । धन्य धडफुडा आत्मा मी ॥१॥ शुद्ध-
ब्रह्मज्ञानाचा मार्ग । मृत्यु पातला सरलें सर्ग । पिंड ब्रह्मांडाचें दुर्ग ।
विरोनी सर्व आत्मा मी ॥२॥ ॐ नमो जी जगद्गुरु । सर्वाभूतीं
साक्षात्कार ब्रह्मा विष्णु महेश्वर । ॐकार तो वोळखीजे ॥३॥ अनंत

ब्रह्मांडाचा ठिका । लाऊनी बैसे ब्रह्म कपोला । त्यांतही वेळा तरंग
जळा । वरी तेविं ब्रह्मांड ॥४॥ ऐशा अनंत विभूती । दिगंबर अंगी
चर्चिती । घडीने घडी लेप देती । पुसोनी जाती क्षणक्षणां ५ तैसें नव
इंद्रियां सबाह्य । ब्रह्म कोंदलें अनुभव पाहे । घट जळीं बुडोनी राहे ।
ऐसा आहे दृष्टांत ॥६॥ गगन ग्रासोनी अपार । तैसा मी आहे संव-
श्वर । अनंत ब्रह्मांडी अवतार । तरंग फिरे मजवरी ॥७॥ तुम्हा-
आह्मा मध्ये जें अवकाश । तें सबाह्य ब्रह्म सावकाश । अनंत ब्रह्मांडें
फुटती तयास- । निराभास निरुण ॥८॥ ते नक्ष रे माया । का बोट
लाऊनि दाखळें शिष्यराया । आधारापासोनी सहस्रदळ काया ।
॥९॥—ब्रह्म म्हणजे भकाश । कीं ब्रह्म
ह्मणजे महादाकाश । कीं ब्रह्म ह्मणजे निरुण निराभास ।
आदि अवकाश तें ब्रह्म ॥१०॥ ब्रह्म ह्मणजे तें पोकळ ।
कीं ब्रह्म ह्मणजे आकाशाहून पातळ । कीं ब्रह्म ह्मणजे शून्य सकळ ।
मिथ्या मूळ तें ब्रह्म ॥११॥ सोहं नाद सर्वांसी । विश्वनाथ
विश्वशी । अमृतफळ अंवियासी । लक्ष चौऱ्यांयशीं लोंबती
॥१२॥ तैसें जन फळ जनार्दनी लोंबे । सोहं देंठ दोहींकडे लोंबे ।
फळ दे वृक्ष लोंबे । अद्वैत बिबलें एकाजनार्दनी ॥१३॥

३३११. स्वामी सेवका अबोला । ऐसा जन्मचि अवघा गेला
॥१॥ जन्मवरी जुनें भातें । साधन शिकूं नेदी हातें ॥२॥ काम
करूं नेदी हातीं । असंत नाहीं अहोरातीं ॥३॥ श्रद्धेविण अचाट
सांगे । ढळीं नेदी पुढें मागे ॥४॥ न गणी दिवस मास वरुषी ।
भागीं जातां वहीच पुसी ॥५॥ चावा च्वावी करूं नेदी । सगळें
शिळवी त्रिशुद्धी ॥६॥ जो कां ग्लानी साधन मागे । तेंचि बंधन
त्यासी लागे ॥७॥ जो सेवा करी नेटका । त्यासी कर्मां सांडीं सु-
हका ॥८॥ झोप लागीं नेदी कांहीं । निजे मिज निजची पाही ॥९॥
एकाजनार्दनी निज सेवा । जीवें उरूं नेदी जरीवा ॥१०॥

३३१२ गो गोरसातीत स्वानंद साखरेसी । प्रेमें प्रेहे पाजीन
सख्या सोयऱ्यांसी ॥१॥ घेईं घेईं बाळा । झोट एक । झणी पायरब
होईल कुशलीं पडे तर्की ॥२॥ दश्य न दिसे तें काळीं अवघें काळी

17

होटीं । ससुक्तीचे शिंपीवरी गिळी तैसें घोटी ॥३॥ अंतर तूत
जालें सबाद्य कोंदलें । निज गोडिये गोळपणें तन्मय जालें
॥४॥ सहस्र माउली पेहे पाजी अर्गी भरला योग । तेंपे
वेदबुद्धि समुळ केला त्याग ॥५॥ पंचभूतांचें अंगुलें सुवर्ण हार-
पलें । माक्षें माक्षें म्हणत होतें त्या गुणा विसरलें ॥६॥ आर्ताची
हारली भूक जालें सुख । निजानंदीं पालखीं पहुडलें स्वात्म-
सुख ॥७॥ पेहे पाजायाचे मिसें देतसे पुष्टी तुष्टी । एका सामा-
वला जनार्दना पोटी ॥८॥

३३१३. नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झालें फाडूं कवणे
ठायीं ॥१॥ ऐसा कोणीही वैद्य मिळता का पुरता । सुखरूप काढी
मनाची का व्यया ॥२॥ डोळ्याची बाहुली पाहातां झडपली ।
तिसी रक्षा भली केशिं करूं ॥३॥ निदळींचीं अक्षरें चुकलीं काना-
मात्रें । शुद्ध ल्याहावें कैसें लिहिणारें ॥४॥ जीवाच्या डोळा पडळ
आलें । अंजन सुदलें केशिं जाय ॥५॥ एकाजनार्दनीं जाणे हातघटी ।
पुण्य घेउनी कोणी करा भेटी ॥६॥

३३१४. धरा अधर जाली योदंगणें काई । जळे मळे तें ध्यावें
कवणे ठायीं ॥१॥ ऐसा कोणही गुणीया मिळो कां निवता । मुतें धरे-
धरी आपुलीया सत्ता ॥२॥ अग्नि हिवेला तापावें क्लोठें । पवना
प्राणु नाही कवण लावी वाटे ॥३॥ गगन हारपलें पाहावों कवणे
ठायीं । मन मुळीं लागलें शांतीक तें पाही ॥४॥ स्वादें जेवणार
गिळिला पै जाणा । चवी सांगावया सांग ते कवणा ॥५॥ एका-
जनार्दनीं जाणे एक खुणे । त्यासी भेटी कोणी ध्या एकपणें ॥६॥

३३१५. संत आले वरले दिडीं । हातीं खुरक्या काखेंत मुंडी
॥१॥ पंढरपुरीं पडली होड । मुटक्या परीस धांगड गोड ॥२॥
आली वैष्णवांची मांदी । मेलें डुकर बांधलें खांदीं ॥३॥ एकाजना-
र्दनीं अर्थ उलटा । जो जाणे तो गुरुचा बेटा ॥४॥

३३१६. हें सहजचि थोरावलें । पृथ्वी आप तेज झालें । वायु
आकाश संचलें । आनंदले सकळही ॥१॥ तें मोहरी येवढें चक्र ।
गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार ॥ नैतन्यामाजी ॥२॥ तेंथें
वेदासी बोवडी । अनुभवी पैलथडीं । एकाजनार्दनीं गोडी । नित्य घेतसे ३.

३३२२. चार देह चार अवस्था समाधि । कांसया उपाधि करिसी बापा ॥१॥ चार वेद जाण चार युगें प्रमाण । पांचवें विवरण न करीं बापा ॥२॥ जनादेननाचा एका चतुर्थ शोधोनि । पांचवे ते स्थानीं लीन झाला ॥३॥

३३२३. पंचक पंचकाचा पसारा पांचांचा । खेळ बहुरूपिया पांचांपासोनि ॥१॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचक-प्राण मन पांचामाजी ॥२॥ इंद्रियपंचक ज्ञान तें पंचक । कर्म तें पंचक जाणें बापा ॥३॥ धर्म तो पंचक स्नान तें पंचक । ध्यान तें पंचक जाणें बापा ॥४॥ एकाजनादेनीं पंचकावेगळा । पाहें उघडा डोळा विटेवरी ॥५॥

३३२४. सहा ते भागले वेदादती सदा । सहांची आपदा होती जर्गी ॥१॥ सहांचे संगती घडतसे कर्म । सहा तो अधर्म करिताती ॥२॥ सहांचे संगती नोहे योगप्राप्ति । होतसे फजिती सहा-योगें एकाजनादेनीं सहांच्या वेगळा । सातवा आठवो मज वेळोवेळां ४

३३२५. सातवा तो सर्वांठार्थी वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥ तो सातवा हृदयीं आठवा । आठवितां तुडे जन्म-मरण ठेवा ॥२॥ सातवा हृदयीं ध्यावा जनीं वनीं पहावा । पाहूनियां ध्यावा मनामाजी ॥३॥ एकाजनादेनीं सातवा वसे मनीं । धन्य तो जनीं पुरुष जाणा ॥४॥

३३२६. आठवा आठवा वेळोवेळ आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥ कलीमाजी सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्यानें ॥२॥ आठवा नामें तारी पांडवां सहाकारी । दुराचारियां मारी आठवा तो ॥३॥ एकाजनादेनीं आठव्याची आठवण । हृदयीं साठवण करा वेगीं ॥४॥

३३२७. नववा बैसे स्थिर रूप । तया नाम बौद्धरूप ॥१॥ संत तया दारीं । तिष्ठतातीं निरंतरी ॥२॥ पुंडलिकासार्थी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ॥३॥ शोभे चंद्रभागा तार । गरुड हनु-मंत समोर ॥४॥ ऐसा विठ्ठल मनीं ध्याऊं । एकाजनादेनीं ल्याला पाहूं ५

३३२८. तुमचें गुंज तुम्हां बोले । आमुचें त्यांत काय गेलें ।

वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें कुत्रें खादलें ॥१॥
नवल मोठे जाणा । कान्होबा नवल मोठें जाणा । तुमच्या तुझी
जाणा खुणा ॥धु०॥ ओस गांवचा एक मासती । त्याचा वाप
चोरी करी दिवसराती । त्यासी पंचावन सांगाती । गांवच्या कुळ-
कर्ण्याची फजिती ॥२॥ गंगे आला महापुर । घाहून गेलें तेंथें
अंबर । चंद्रसूर्य दारोदार । हिंडों लागली पांच पोरे ॥३॥ त्याळ
साक्षी एक जांवई । सासूवाई देती ग्वाही । लेंक आसुची ढालगज
पाहीं । एका शरण जनादेन पायीं ॥४॥

३३२९. रात्रीमाजी स्वप्न देखिलें । परपुरुषाचें घर पळालें ।
तेथें नागवें आडवें आलें । तेणें उचळ्हासी गिल्लें ॥१॥ नवल
माझें तुम्ही पहा । उगवें नुगवतां उगेच रहा ॥धु०॥ माझ्या नव-
लाची परी । खालीं कुंभार वरतें चाक फेरी । लक्ष लागे तोचि
येईना हरी । ऐशी नवलाची कोण परी ॥२॥ नवल पाहून बहु
भ्यालें । या जगामधीं नाहीं आले । ते स्वदेहासी सुकले । एशापरी
नरनारी ठकले ॥३॥ या नवलासी गिळून । एक राहिला जनादेन ।
एकाजनादेनीं शरण । तो नवलीं नाहीं भिन्न ॥४॥

३३३०. नका धरूं धरूं अनुमान । आले मुसळासी कान ।
जातियाची पाळी करी रुदन । बेधियलें मन चाडु वाचे ॥१॥ अर्थ
करा माझे भाई । नका हिंईं दिशादाही ॥धु०॥ उठिला रागावुनि
पाटा । येउनी बैसला दारवंटा । मोडिला काथवटीचा थाटा । वर-
वंटा नाचतसे ॥२॥ चूल धांवुनी आली बाहेरी । रागावली धारी-
वरी । शिकेकरा मारामारी । घरकुलासी भेडसावी ॥३॥ घर जाहलें
जुनाट वाउगें । पाया निघाला लागवेगें । भिंत उडाली सवेगें ।
कोणी कोणा आवरीना ॥४॥ एकाजनादेनीं म्हणे । न कळे वेदांतीया
बोलणें । मतवादीयांचें ठाणें । सहज गेलें उठोनी ॥५॥

३३३१. कान्होबा नवल सांगतो गोष्टी । एकवृक्ष दृष्टी देखिला
तयावरी दृष्टी ॥१॥ कोडें रे कोडें कान्होबा तुझे कोडें । जाणतीं
जाणती अर्थ पहातां उघडें ॥धु०॥ वृक्षाचीं नाहीं मूळ वर शेंडा नाहीं
सरळ । बावन शाखा पळव पत्र पुष्प भरलें सकळ ॥२॥ एकाजना-
देनीं वृक्ष सुडाळ । तयावरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥

वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें कुत्रें खादलें ॥१॥
नवल मोठे जाणा । कान्होबा नवल मोठें जाणा । तुमच्या तुझी
जाणा खुणा ॥धु०॥ ओस गांवचा एक मावती । त्याचा वाफ
चोरी करी दिवसराती । त्यासी पंचावन सांगाती । गांवच्या कुळ-
कण्यांची फजिती ॥२॥ गंगे आला महापुर । वाहून गेलें तेंथें
अंबर । चंद्रसूर्य दारोदार । हिंडों लागलीं पांच पोरें ॥३॥ त्याला
साक्षी एक जांवई । सासूबाई देती ग्वाही । लेंक आमुची ढालगज
पाहीं । एका शरण जनार्दन पायीं ॥४॥

३३२९. रात्रीमाजी स्वप्न देखिलें । परपुरुषानें घर पळालें ।
तेथें नागवें आडवें आलें । तेणें उधळ्यासी गिकिलें ॥१॥ नवल
माझें तुम्ही पहा । उगवें जुगवतां उगेच रहा ॥धु०॥ माझ्या नव-
लाची परी । खालीं कुंभार वरतें चाक फेरी । लक्ष लागे तोचि
येईना हरी । ऐशी नवलाची कोण परी ॥२॥ नवल पाहून बहु
भ्यालें । या जगामधीं नाहीं आले । ते स्वदेहासी मुकले । ऐशापरी
नरनारी ठकले ॥३॥ या नवलासी गिळून । एक राहिला जनार्दन ।
एकाजनार्दनीं शरण । तो नवलीं नाहीं भिन्न ॥४॥

३३३०. नका धरूं धरूं अनुमान । आले मुसळासी कान ।
जातियाची पाळी करी रुदन । वेधियलें मन चाटु वाचे ॥१॥ अर्थ
करा माझे भाई । नका हिंईं दिशादाही ॥धु०॥ उठिला रागावुनि
पाटा । येउनी बैसला दारवंटा । मोडिला काथवटीचा थाटा । वर-
वंटा नाचतसे ॥२॥ चूल धांवुनी आली बाहेरी । रागावली घारी-
वरी । शिकेकरी मारामारी । धरकुलासी भेडसावी ॥३॥ घर जाहलें
जुनाट वाउगें । पाया निघाला लागवेगें । भित्त उडाली सवेगें ।
कोणी कोणा आवरीना ॥४॥ एकाजनार्दनीं म्हणे । न कळे वेदांतीया
बोलणें । मतवादीयांचें ठणें । सहज गेलें उठोनी ॥५॥

३३३१. कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला
तयावरी सृष्टी ॥१॥ कोडें रे कोडें कान्होबा तुजें कोडें । जाणती
जाणती अर्थ पहातां उघडें ॥धु०॥ वृक्षाशीं नाहीं मूळ वर शेंडा नाहीं
सरळ । बावन शाखा पळव पत्र पुष्प भरलें सकळ ॥२॥ एकाजना-
र्दनीं वृक्ष सुढाळ । तयावरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥

३३३२. पंचभूतें नव्हती जई । तें वृक्ष देखिला भाई । अधो-
भागीं शेंडा मूळ पाही । वरी वेंचली तिसी पाय नाही ॥१॥ सांगें
तूं आमचें कोडें कान्होबा सांग तूं आमुचें कोडें । नाहीं तरी जाऊं
नको पुढें ॥२॥ नवलक्ष जया शाखा । पत्रपुष्पें तेचि रेखा । पंच-
भूतें कोण लेखा । ऐसा वृक्ष देखिला देखा ॥३॥ तयावरी एक
सर्पीण । तिनें खादलें त्रिभुवन । शरण एकाजनार्दन । हें योगि-
याचें लक्षणरे ॥४॥

३३३३. सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नेलीं न भासे
सादृश्य । देखतां देखतां होतो अदृश्य ॥१॥ सांगरे कान्होबा हें कोडें
तुझें तुजपाशीं केलें उघडें । आहां न कळे वाडेंकाडें ॥२॥ एक
मुळीं वृक्ष देखिला । द्विशाखां तो शोभला । पाहतां पत्रपुष्पें न
देखिला ॥३॥ ऐसे वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनीं करा विचार ।
मग चुकेल वेरझार ॥४॥

३३३४. अलक्ष अगोचर ह्याणती वृक्ष । तो दृष्टीं न दिसे साक्ष ।
योगी ह्याणती पाहिला लक्ष ॥१॥ कान्होबा तुझें कोडें । तुजपुढें
केलें उघडें । सांगतां वेद जाहले वेडेरे ॥२॥ सहा अठरांची
मिळणी । छत्तिसांचें घातलें पाणी । तो वृक्ष देखिला नयनीं
रे ॥३॥ पंचाणवाची एक शाखा । एकाजनार्दनीं वृक्ष देखा ।
अर्थ पाहतां मोक्ष रेखा रे ॥४॥

३३३५. अहं सोहं वृक्षा तो निघाला घोहं । याचा शेंडा नाही
मां कोडें कोहं ॥१॥ कान्होबा उघड भासें कोडें । बोल बोलतां
साबडे । अर्थ करी कारे निवाडे ॥२॥ वृक्ष जाहला मन
पवन । वृक्ष तो सहजचि हवन । वृक्षें वेधलें चराचर गहन रे
॥३॥ वृक्षें भेदिलें आकाश । एकाजनार्दनीं निरवकाश । वृक्षचि
जाहला अलक्ष रे ॥४॥

३३३६. नीलवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टीं
न पडे ॥१॥ भलें कोडें कान्होबा हें तुझें । लय लक्षा न कळे
ह्याणती माझें आणि तुझें ॥२॥ ही वृक्षाची बोलख धरा वरी ।
निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३॥ एकाजनार्दनीं वृक्ष सगुण
निर्गुण । जाहला पुंडलिकाकारणें ब्रह्म सनातन ॥४॥

३३३७. वृक्ष ब्याला आकाश पाताळ । वृक्षी प्रसवले लोक-
पाळ । अठ्यांशीं सहस्र ऋषिसंडळ ॥१॥ कान्होवा बोलों तुझें
कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्म जोडे । अभक्त होती केवळ वेडे रे
॥२॥ वृक्षांशंगी पंचभूतें । प्रसवला तत्त्वे निरुतें । अहं सोहं
पाहतां तें होतें ॥३॥ एकाजनादनीं पाहिला वृक्ष । गुरुकृपे वळ-
खिला साक्ष । भेदभाव गेला प्रत्यक्ष रे ॥४॥

३३३८. निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक
जाहला ॥१॥ कान्होवा हें बोलणें माझें कोडें । पंचविसांचे ध्यानीं
नातुडे रे ॥२॥ साठ ऐशी शोभती शाखा । नवलक्ष पल्लव
भोंवतीं देखा रे ॥३॥ चौऱ्यांयशीं लक्षांची मिळणी । वृक्ष-
रूपी एकाजनादनीं रे ॥४॥

३३३९. ॐकार हा वृक्ष विस्तारला । चतुःशाखें थोर जाहला ।
पुढें षडंतर शाखे विस्तारला । अठरांचा तथा मोहोर आला ॥१॥
उघडें माझें कोडें । जाणती न जाणती ते वेडे । पडले विषयांचे
सांकडे । तथा न कळे हें कोडें रे ॥२॥ चौऱ्यांयशीं लक्ष
पत्रें असती । सहस्र अठ्यायशीं पुष्पें शोभती । तेहतीस कोटी
फळें लोंबती । ऐशी वृक्षाची अनुपम्य स्थिति रे ॥३॥ आदि मध्य
अंत पाहतां न लागे मूळ । एकविस स्वर्ग सप्त पाताळें । एकाजना-
दनीं वृक्ष तो सवळ । उभा विदेवरी समूळ वो ॥४॥

३३४०. वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम ।
वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥ माझें
सोपें कोडें । कान्होवा करीं तूं निवाडे । अर्थ सखोल ब्रम्हांड भक्ति
भाव तथासी उघडे रे ॥२॥ साहांची येथें न चाले मती । चार गुं-
तले न कळे गती । अठरा भाटीव वर्णिती । ऐशियासी न कळे
स्थिति रे ॥३॥ चौऱ्यांयशीं लक्ष भुलले वांयां । अठ्यांशीं सहस्र
भोगिती छाया । तेहतीस कोटी न कळे आयतया । एकाजनादनीं
लागे पायां रे ॥४॥

३३४१. सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठल नामें विस्तारला
॥१॥ वेदां न कळे मूळ शेंडा । शाखें भांडती पै तोंडा ॥२॥ पुराणें

स्तविता व्याकुळ जाहली । निवांत होऊनियां ठेलीं ॥३॥-मूळ वृक्ष
जनार्दन । एकाजनार्दनीं विस्तार पूर्ण ॥४॥

३३४२. देऊळ बांधिलें कळस साधिले । स्थापन तें केलें लिंगा-
प्रती ॥१॥ पाया जो खांदला मध्येंचि मंगला । शब्द भावळला
क्राय सांगों ॥२॥ वरिल्या मंडपा मुंगीये धरिलें । त्रिभुवनीं व्यापिलें
मकुड्यानें ३ एकाजनार्दनीं मंडप उडाला । देवही बुडाला देउळासहित ४

३३४३. नारि मंथुनी मंथन पै केलें । सार असार तें चवीस आलें
॥१॥ ताक तेंही गोड दूध तेंही गोड । रसनेची चाड पारुपली
॥२॥ मंथन करितां बुडाला रवि । सर्वांगीं सर्व निज नाचवी ॥३॥
एकाजनार्दनीं अवघेंचि सार । मानस मंथोनी पावलों पार ॥४॥

३३४४. भोगें चेतचिसील नाना दुःखें । तो तूं भोगाचि भोग-
सील सुखें ॥१॥ मीपण कैचें काये । हानी लाभ तुझा तूंचि पाहे ॥२॥
भोग जै आले वाडवाड । तुजें आंख अंग आह्मा आड ॥३॥ एका-
जनार्दनीं एक वर्म । माझेनि नांवे तूंचि भोगी कर्म ॥४॥

३३४५. मजूर राजळाचें घृत नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा
॥१॥ सवळ वारुवांचें उड्डाण । म्हणोनि उडों जात आपण ॥२॥
बळें उडाला माझा घोडा । परि स्मरण नाहीं धगडा ॥३॥ उडी-
सरसी घामरी पडे । एकाजनार्दनीं पाहूनि रडे ॥४॥

३३४६. एक आधार खोंचुनी स्वाधिष्ठाना येती मणिपुरी
चेताती क्षटे । चंद्रसूर्य कळा म्हणती बारा सोळा पवनासी करिती उफ-
राटे । सतरावीचें क्षीर सेऊनि शरीर कळिकाळ वंचनी ताटे । सवाह्य आ-
त्माराम नेणुनि विश्राम व्यर्थचि करिती या चेष्टे १ ते वर्म चुकलेरे ते वर्म
चुकलेरे । जवळींच असतां अंतरीं न पाहे । ब्रह्मप्राप्ती केवीं होय ॥ध्रु०॥
मीमांसक मत्त कर्मांचा आचार स्नानसंध्या यथायुक्ति । एक दोन
तीन स्नानें झालीं तरी आगळी लांबिती माती । द्वादश जपतां
घरींचि चिंता करिती नारायण स्मरण चितीं । स्वयें नारायण कीं
तेथें आपण नेणती स्वरूपस्थिती ॥२॥ चारी वेद पूर्ण आचार
होम क्रिया नित्य नेम आचरती । सिखासूत्र मंत्र त्रिकाळ क्रिया
संध्यादि यथा पद्धति । पूजा ब्रम्हयज्ञ उपवास पारणें मध्यमातें

नातळती । आत्मज्ञानेचीण न तुटे बंधन कष्टचि पावती
 अंती ॥३॥ विष्णु उदरीं त्रिभुवन अवघे म्हणउनि वैष्णव ज्ञाले ।
 तुळशी वृंदावने हरीने पूजन विष्णुपदीं मिरविले । हरिहरा
 भेद करिताती वाद जाणिवेने नागाविले । आत्मज्ञानेविण न
 तुटे बंधन कणेविण उपाणिले ॥४॥ दैवत शिवापरतें नाहीं
 जंगम राहिले नेहटी । शैव पाशुपत रुद्राक्ष विभूती आचार
 लिंगे कंठीं । पाषाण पुत्रुनि पवाडा करिती घाल्लनिया शंखे पोटीं ।
 आत्मज्ञानेविण न तुटे बंधन मरण पावती हटीं ॥५॥ दरवेश
 काजी सैद मुलाना पढताती नित्य किताबा । करिती पंच वक्त
 निभाज गळा घालून पोकळ जुभा । परमात्मा देहीं न पडेचि
 ठायीं पश्चिमे मारिती बोंबा । आत्मज्ञानेचीण न तुटे बंधन अंती
 करिती तोबा तोबा ॥६॥ शक्तिचे उदरीं त्रिभुवन आवघे आ-
 वडी पुजिती शक्ति । अर्चन हवन पूजन कामना वाढवुनि फळे
 घेती । जारण मारण स्तंभन मोहन अभक्त लाविले भक्ति । आत्म-
 ज्ञानेचीण न तुटे बंधन चुकले ते निजमुक्ति ॥७॥ बौध्यरूपालागीं
 क्षणिक जाहाले करिताती लुंचि कर्मे । वेद विरोधन मनीं निरो-
 धन आचरती जैन कर्मे । वल्ल फेडुनिया नम्र फिरताती न चुकती
 मरण जन्मे । आत्मज्ञानेविण न तुटे बंधन चुकलीं त्या गुरु वर्मे
 ॥८॥ भ्रष्टाचा आचार पालव माथा उफराटी काठी धरिती ।
 पंचक्रोशीं ध्यान पंथीचे स्मरण पढचका उलटिती । दर्शन खंडिती
 सज्जन निंदिती दुष्ट कर्मे आचरती । आत्मज्ञानेविण न तुटे
 बंधन व्यर्थ तनु विटंबिती ॥९॥ ऐसा एक एका संवाद करितां
 अहंता ममताची पाही । अनुभवाची खूण नेणता निपुण बुडाले
 संसारडोहीं । स्वकर्माचरणमत्ताचें विवरण परमात्मा न पडेचि
 ठायीं । एकाजनार्दनी अनुभवी तो जाणे सर्वेश्वर याच देहीं ॥१०॥

भाग चौथा-

पौराणिक.

दशावतार.

३३४७. वेद नेतां शंखासुरीं । मत्स्य अवतार होय हरी ॥१॥
माहूनियां शंखासुरा । ब्रह्मया तोषविलें निर्धारें ॥२॥ रसातळा
जातां अवनी । तळीं कांसव चक्रपाणी ॥३॥ काढोनियां चौदा रत्नें ।
गौरविला सुरभूषण ॥४॥ हिरण्याक्षें नेतां धरा । आपण सूकर पै
जाहला ॥५॥ माहूनियां दैत्यासी । सुखी केलें देवांसीं ॥६॥ प्रल्हा-
दाकारणें । स्तंभामाजी गुरगुरणें ॥७॥ धरूनियां जानूवरी । वधिला
हिरण्यकश्यपु निर्धारीं ॥८॥ इंद्राच्या कैवारें धांवून । रूप धरिलें
वामन ॥९॥ बळी पाताळीं घातिल । आपण द्वारपाळ जाहला
॥१०॥ सहस्रार्जुनें पीडिलें । आपण परशराम जाहले ॥११॥ पितृ-
आज्ञा मानुनी खरी । माता वधिली निर्धारीं ॥१२॥ सीतेचें करुनी
मीस । केला राक्षसांचा नाश ॥१३॥ चौदा वर्षें वनांतरीं । वनवास
सेवी हरी ॥१४॥ वसुदेव देवकीसाठीं । अवतार धरिला पोटीं
॥१५॥ माहूनियां कंसासुर । उतरिला मेदिनीचा भार ॥१६॥ येऊ-
नियां पंढरपुरा । धरिला विटेवरी थारा ॥१७॥ पुंडलिकासार्ठीं उभा ।
एकाजनादिनीं शोभा ॥१८॥

३३४८. वेदान् उद्धरते । मीनरूपेण जगन्निवहते । कच्छरूपेण
भूगोल ते । पृथ्वी चक्रमुद्दि भ्रामते ॥१॥ ऊर्ध्वधारयंते । हिरण्याक्ष
दैत्य क्षोधिंयते । दंतावरी पृथ्वी धारयंते । वराहरूपेण दैत्य मारियंते
॥२॥ दैत्य प्रल्हाद छळयते । स्तंभीं प्रगढ रूपंते । हिरण्यकशिपु
विदारयंते । नृसिंहरूपेण ते ॥३॥ बळी दैत्य छलयंते । क्षत्र निक्षत्र

कुर्वते । त्रिपाद पृथ्वी दान मागते । वामनरूपेण वारंते ॥४॥ क्षत्रिय
कुल नाशो कुर्वते । जमदग्नीरेणुका उद्धरते । सहस्र अजुंन दैत्य मारि-
यंते । निःक्षत्रिय पृथ्वी कुर्वते । परशुरामरूपेण ॥५॥ पौलस्ती
रावण जयंते । सीता रत्न चोरियंते । रामरूपेण लंका हालायंते ।
रावण सहकुल वधियंते ॥६॥ द्वापारीं कलह कलहयंते । शिशुपाल
वक्रदंत कंस ते । विध्वंसी रामभद्र रूपंते । करुणादया वृंद माते ॥७॥
म्लेंच्छ नित्यज्यान्मूर्छयते । विश्व बोधरूपेण ते । नाशयते कली-
रूपेण ते । एकाजनादेन तया कृपे वर्णिते ॥८॥

३३४९. मच्छरूप धरुनी शंखासुर मारिला । तेव्हां श्रमोनी
जंघनीं कर ठेविले ॥१॥ कूर्मरूप धरुनी पृथ्वी धरली पृष्ठीं । तेणें श्रमोनी
कर ठेविले कटीं ॥२॥ हिरण्याक्ष मर्दुनीं दाडेवरी धरली अवनी । तेणें
श्रमोनी कर धरिले जंघनीं ॥३॥ रक्षिला प्रल्हाद भक्त विदारिला
क्रूर दैत्य । भागला तेणें कटावर कर मिरवत ॥४॥ वळी पाताळीं
घातला द्वार राखतां श्रमजाला । म्हणोनी कटावरी कर ठेउनी राहिला
॥५॥ एकविस वेळां निक्षत्री निर्वैर धरिली । तेणें श्रमोनी कर जंघनीं
धरिले ॥६॥ लंकेपुढें वज्रठाण मांडिलें रावणातें भंगिलें । म्हणोनी
कर जंघनीं धरियेले ॥७॥ लागला काळयवन पाठीं पळतां जाला
कष्टी । म्हणोनी उभा येथें कर ठेउनी कटीं ॥८॥ लोक देखोनी
उन्मत्त दारा धनीं आसक्त । न बोले बौद्धरूप ठेविले जंघनीं हात
॥९॥ पुढें म्लेंच्छ संहार म्हणोनी कर कटीं । एकाजनार्दनीं पाहतां
चरणीं घातली मिठी ॥१०॥

३३५०. वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जया-
लार्णी ॥१॥ तोचि महाराज भिवरेचे तटीं । उभा जगजेठी विटेवरी
॥२॥ घेउनी अवतार वेद आणियेले । ब्रह्मीया स्थापिलें ब्रह्मपुरीं
३ शंखासुर वधुनी विजयी पै झाला । वर्णितां पै धाला जनार्दन ॥४॥
३३५१. इंद्राचे कैवरीं कांसव पै झाला । देवघुसळिती पृष्ठीं
भार नाहिला ॥१॥ तो हा महाराज विटे उभा नीट । भक्त तारा-
वया केली पंढरी पेठ ॥२॥ एकाजनार्दनीं रत्नें चौदा काडिलीं ।
वेद सुरवर जेणें सुखी केले ॥३॥

३३५२. रसातलां जातां अवनी । घेतलें घराहरूप चक्रपाणी
॥१॥ तोची महाराज पुंडलीकासाठीं । कर ठेऊनी कटीं उभा विटे ॥२॥
हिरण्याक्ष वधुनी सुखी केले देव । एकाजनादनीं त्याचे पायीं ठाव ३
३३५३. भक्त प्रवहादाकारणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य
स्तंभीं उद्धव केला ॥१॥ तोचि महाराज कर ठेऊनि कटीं । उभा
राहिला अष्टाविस युगें पाठीं ॥२॥ एकाजनादनीं भक्तकाज कैवारी ।
संहारुनी दैत्य वाढवी भक्तांची थोरी ॥३॥

३३५४. बळीचे द्वारीं आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारे
बळी पाताळीं घातिला ॥१॥ तोचि महाराज उभा विटेवरी । कर
धरिले कटीं पाउलें दोन्ही साजिरीं ॥२॥ भक्ताचिया काजा विटे
उभा राहिला । एकाजनादनीं देव डोळा पाहिला ॥३॥

३३५५. मातेच्या कैवारा सहस्र अर्जुन वधी । एकविस वेळां
पृथ्वी निक्षत्रिय शोधी ॥१॥ तोचि मायबाप चंद्रभागे तीरीं । कर
कटावरी ठेऊनि उभा ॥२॥ एकाजनादनीं ज्याची कीर्ति वर्णितां ।
द्वैत हारपलें ममता देशधडी चिंता ॥३॥

३३५६. सीतेच्या कैवारे रावणा वधियला । जाऊनिया लंकें
बिभेषण स्थापिला ॥१॥ तोचि महाराज चंद्रभागे तीरीं । कट दोनी
धरुनी उभा विटेवरी ॥२॥ एकाजनादनीं रामनाम कीर्ति । त्याचें
चरित्र ऐकतां समाधान वृत्ति ॥३॥

३३५७. द्वापारीं अवतार आठवा । कंसासुर वधियला श्रीकृष्ण
साठवा ॥१॥ तोचि महाराज चंद्रभागे तटीं । उभा राहिलासे कर
ठेऊनि कटीं ॥२॥ एकाजनादनीं चरणीं पडली मिठी । आठवा आठ-
वितां तुटे जन्मकोटी ॥३॥

३३५८. पुंडलिकाकारणें बाल्लुवंदीं उभा । भक्ताच्या कैवारे
दिसतसे शोभा ॥१॥ पुढें चंद्रभागा वाहे अमृतमय । आषाढी
कार्तिकी वैष्णवांची दाटी होय ॥२॥ एकाजनादनीं ज्या वैष्णव
गाती । विठ्ठलनाम उच्चरितां सायुज्यमुक्ति ॥३॥

३३५९. कलंकी अवतार पुढें होईल श्रीहरी । लोपोनी जातां
धर्म मग अवतार धरी ॥१॥ दहा अवतार भक्ताकारणें घेतो ।

भक्ताची आवडी ह्मणोनी गर्भवासा येतो ॥२॥ अंबनक्षी कैवारें दहा
अवतार घेतले । एकाजनार्दनीं त्याचें चरित्र वर्णिलें ॥३॥

३३६०. लटकीयाची आण । लटिकेंचि प्रमाण । ऐसियासी
कोण । विश्वासेल ॥१॥ मागता वळें बळी । उदकीं देत चळी ।
अतीशय तळमळी । मीन जैसा ॥२॥ मागतां मांसा मासा । मुरहं
धांचे घसा । डावेनी हातें कैसा । शंख करी ॥३॥ अतीशय कृपण ।
शरण एकाजनार्दन । बाळा दे स्तनपान । पिळीं पोसी ॥४॥

३३६१. मागतां देखोनि दिठी । हातपाय घाळुनी पाठीं ।
पर्वत पडिल्या पाठीं । देणें नाहीं ॥१॥ मागतां न देती । दांतीं भोये
धरिंसी । पांढरा डुकर होसी । तेंणें कर्में ॥२॥ ठेवणें न देतां ।
जावों नेदी सर्वथा । बळीचिया ऐसा आतां । बांधीन पायीं ॥३॥
मागत निजनिर्धारी । खांवामाजी तूं गुरगुरी । तिखट नखें बोंच-
करी । क्रोधें करुनी ॥४॥ एकाजनार्दनीं त्यातें । माग त्याच्या वापातें ।
फाडोनि आंते । ठेविलें निश्चितें देणें नाहीं ॥५॥

३३६२. मागतां कवतुक । दिन होउनी रंक । दारोदारीं भीक ।
मागों धावे ॥१॥ मग ते करी काय । पाठीं देउनी पाय । रसा-
तळीं पाहे । घाळूं धावे ॥२॥ मागों जातां पुढें । मायेचें
काडी मडें । उकसातुकसी रडे । माये माये ह्मणोनि ॥३॥ फ-
रश घेउनी करीं । ज्यातें त्यातें मारी । रक्तेरक्त उरी । परि देणें
नाहीं ॥४॥ मागतां रोकडें । एकाजनार्दनीं सांकडें । मेळवोनि
माकडें । पाठीं लागे ॥५॥

३३६३. ज्यासी दहा शिरें माथा विस हातीं येतां । नेदुनी
सर्वथा जीवें मारी ॥१॥ गांठी ध्यावया नाहीं आतां करील
काई । ह्मणोनि राखी गाई गवळीयांच्या ॥२॥ तेथेंहि न संडी
परी दहीं दूध चोरी । भोगिल्या परनारी मूळ माझे ॥३॥
बुद्धी बोध ठेला एकाजनार्दनीं अबोला । कांहीं न बोले बोला
ठेवणें गृह करुनी ठेला ॥४॥

३३६४. मागतां पै कैवाडें । लुंची लागे मुंडे । नांगवा हो-
ऊनि पुढें । उसा ठाके ॥१॥ मागतां फाडोवाडें । धाऊनियां घोडा

चढे । खर्ग घेऊनि वाढें । करी मारामारी ॥२॥ कलंकी होऊनि पुढें । ऋणामाजी बुडें । कलीच्या अंती घडे । कर्म ऐसें ॥३॥ मागतां दाटोदाटी । नवल ल्याची गोटी । लाविली लंगोटी । एकाजनाईनीं नारदासी ॥४॥

३३६५. सनकादिक वेडे । शुक्र नागवें उघडें । मुलाविलें रो-
कडें । जड भरतासी ॥१॥ पुंडलिकें जगजेठी । उभा केला वाळु-
वंटी । अद्यापि पै जुठी । धरणें ल्याचें ॥२॥ कडवा ठेऊनि हात ।
उभा असे तिष्ठत । घेतलें तें निश्चित । देणें नाही ॥३॥ धरणें न
मागतां पूर्ण । उडवी माणुसपण । जीवा जीवपण । उरों नेदी
॥४॥ एकाजनाईनीं । एकपणाच्या वाणी । आपणा देउनी ।
देवो समूळ खत फाडी ॥५॥


३३६६. एका अयोध्ये अवतार । दुजा गोकुळीं निर्धार ॥१॥
एके ताटिका मारिली । एकें पूतना शोधिली ॥२॥ एकें अहिल्या उद्ध-
रिली । एक कुब्जा पावन केली ॥३॥ एकाएक पत्नीव्रत ।
एक गोपीतें भोगीत ॥४॥ एक हिंडे वनोवनीं । एक हिंडे
वृंदावनीं ॥५॥ एकें रावण मर्दिला । एकें शिशुपाळ व-
धिला ॥६॥ एकें बिभिषणा पाळिलें । एकें अर्जुना सांभाळिलें ॥७॥
एका वहनीं हनुमंत । एका गरुड शोभत ॥८॥ एका शोभे धनु-
ष्यबाण । एका काठी कांबळी संपूर्ण ॥९॥ ऐसा भक्ताचा कळवळा ।
एकाजनाईनीं बोधिला ॥१०॥

३३६७. एकें वनवास सेविला । एकनंद गृहीं राहिला ॥१॥
एकें समुद्रीं पायवाट केली । एकें द्वारका वसविली ॥२॥ एकें बाघर
मिळविले । एका गोपाळ संवगडे ॥३॥ एकें पर्णियली सीता । एकें
भोमकी तत्त्वतां ॥४॥ एका शोभे पीतांबर । एका मिरवे वैजयंती-
हार ॥५॥ ऐसे दोघे ते समर्थ । एकाजनाईनीं शरणागत ॥६॥

एकादशीमाहात्म्य.

३३६८. एका पुण्य पवित्र कथा । सावधान व्हावें श्रोतां ।
ज्याचेनि अवधानें सर्वथा । कलीकल्मषें नासती ॥१॥ जें आत्र-

रला अंबकृषी । रुक्मांगद सूर्यवंशी । तोंचि व्रत एकादशी । निज-
धर्मीसी सांगेन ॥२॥ परिसा एकादशीचा महिमा । तोचि दिवस
प्रिय पुरुषोत्तम । मुगुटमणी सकळ धर्मी । विचित्र कर्मा सोडवण
॥३॥ तिथित्रयाचें महिमान । त्रैरूपें अभिन्न जाण । परिसा तिथेचें
लक्षण । तात्विकार्थ तो ऐसा ॥४॥ दशमी जाणा महाविष्णु । एका-
दशी श्रीनारायणु । द्वादशी श्रीभगवानु । भक्त साहाय्याकारणें ५
संक्रमणादि दान श्रेष्ठ । याहूनि प्रहणीचें वरिष्ठ । प्रहणाहूनि वरिष्ठ ।
व्यतिपात वैश्रुति ॥६॥ याहूनि अनंत गुणें अधिक । एकादशीचें
दान विशेष । दानमिषें एकाएक । देवचि देख पै लाभे ॥७॥ यालागीं
एकादशीचें दान । तें होय देवाची समान । दानयोगें तें जाण ।
देव अपैसा पै केला ॥८॥ अर्धोदय कपिलाषष्ठी । एकादशीच्या
चरणांशुष्टी । योगयागांची कोटी । टाळीसाठी न सरती ॥९॥
दशमी व्रताचा आरंभु । दिंडीपुढें समारंभु । मिळोनि वैष्णवांचा
कदंबु । गीत नृत्य उत्साह ॥१०॥ आला एकादशी परिसोनि । उ-
ल्हास उपजे ज्याचे मनीं । धन्य धन्य त्याची जननी । पवित्र
अवनी तें केली ॥११॥ अनंत व्रतांचिया राशी । पयां लागती
एकादशी । यालागीं हरिदिनी आख्या ऐशी । त्या दिवसा पै
आली ॥१२॥ एकादशी हरीचा प्रसंग । आठही प्रहर तें अष्टांग ।
जे नर भाग्याचे सभाग्य । पूजा सांग करिताती ॥१३॥ प्रातःकाळा
पासून । तेथें प्रगटे नारायण । त्यासीच ह्मणती हरिदिन । व्यास
वाल्मिक नारद ॥१४॥ यालागीं तो हरीचा दिवस । तो सत्य जाणा
हृषिकेश । धन्य धन्य भाग्य सौरस । गीत नृत्य उत्साह ॥१५॥
ऐशी हरितनु एकादशी । ह्मणोनि आवडे वैष्णवांसी । नारद प्र-
ल्हाद अंबकृषी । या व्रतासी विनटले ॥१६॥ वरवें करावें हरि-
पूजन । शृंगारावें देव सदन । आठही प्रहर हरिकीर्तन । जाग्रण
करावें उल्हासें ॥१७॥ जाग्रणा एकादशी । येतां होती पुण्यराशी ।
पदोपदीं कोटी यागांसी । फळ समारंभेसी जोडती ॥१८॥ जे तेथें
बैसोनि सावधान । परिसती हरिकीर्तन । त्यांचें निरसे भवबंधन । समा-
धान ते पावत ॥१९॥ वैष्णव होऊनि एकादशी । अंग चोरी हरिकीर्त-



नासी । भाग्य-विन्मुख जालें त्यासी । मुळ्यापासी तेंणें केलें २०. यालागीं
एकादशीस वाडेंकोडें । नामासाठीं मोक्ष जोडें । तेंथेंही अभिमान चडें ।
रवरव पुढें त्यासी ॥२१॥ एकादशी रंगापुढें । रंगीं नाचती वेडे बागडें ।
नाम गर्जती सावडें । तें आवडें गोविंदा ॥२२॥ नामासरसी वाजे टाळीं ।
महा दोषा होय होळी । सांडोनि वैकुंठ नव्हाळी । तया जवळीं हरी
तिष्ठे ॥२३॥ जाग्रणा येऊनि एकादशी । जो हरिभक्तासी उपहासी ।
तो जाणावा पापराशी । नरक त्यासी पै भीती ॥२४॥ देखोनि निं-
दकाचा भावो । रवरवा पडिला संदेहो । निंदेपरतें पाप पहा हो ।
जगामार्जी पै नाही ॥२५॥ जेणें निंदिली एकादशी । तो जितावि
नरकवासी । कुष्ठ लाविलें मुखासी । ये मुखार्सी मुख रोग ॥२६॥
ज्यासी न माने एकादशी । तनू जाणावी ती राक्षसी । त्याची सं-
गती घडे ज्यासी । नरकवासी तो होय ॥२७॥ जे एकादशीस भ-
क्षिती अन्न । तें श्वानविष्टेसमान । तांबुल तें रुधिरपान । रजस्वले
स्त्रियेचें ॥२८॥ एकादशीस स्त्रीभोग । त्यासी लागे क्षयरोग । यम-
यातना दुःखें अनेक । व्यथा अंगीं तो पावे ॥२९॥ बाह्य मिरवी
एकादशी । चोरुनी खाये अन्नासी । उदर झूळ लागे त्यासी । ना-
तरी कुक्षीं गुल्म होती ॥३०॥ एकादशीस स्नेह मार्जन । बुद्धि अंध
होय तेंणें । नेत्ररोगासी उठणें । क्षुद्र पहाणें हरिभक्ता ॥३१॥ जो
निंदी एकादशी । नरका जाणें न लगे त्यासी । तो स्ययेंचि नरक-
वासी । झणीं आतळला ॥३२॥ जेणें दूषिलें एकादशी । झणीं
स्याचें नाम घेसी । रामराम हाणतां वेगेंसी । त्या पापासी प्रायश्चित्त
॥३३॥ ज्यांसी निष्ठा एकादशीचें भजन । त्यासी सर्वथा नाही
पतन । पूर्वज उद्धरती जाण । यमयातनेपापुनी ॥३४॥ गर्जती हरी
तामाच्या घोष । त्यांचा यमदूतां पडे धाक । नामें प्रायश्चित्त शीक ।
लागली भीक महापापा ॥३५॥ यमयातनेचे पितर । वांछिताती
निरंतर । एकादशीः हरिजागर । वंशीं तत्पर हो कोणी ॥३६॥
पुत्र अथवा भानुपुत्रा । दुहित्र अथवा दुहिता । करितां एकादशी
हरिजागर । यमप्रहार ते चुके ॥३७॥ जो एकादशी व्रत धरी ।
तो अतिशय पढीये हरी । यालागीं देव त्याचे घरीं । निरंतरें

तिष्ठत ॥३८॥ जेथें राहिले हरि वरिष्ठ । तोचि आश्रम होय श्रेष्ठ ।
 ब्रह्मानंदें पिकली पेट । प्राहिक तेथें हरिभक्त ॥३९॥ ऐसें एका-
 दशीचें व्रत । निर्विकल्प जे आचरत । त्याचे घरीं हरि तिष्ठत ।
 कांते सहवर्तमान ॥४०॥ तीर्थव्रताचें पारडें । तुकितां एकादशी
 पुढें थोडें । तेथेंही जागरण घडे । भाग्य केव्हडें तयाचें ॥४१॥ द्वा-
 दशीस शीत मात्र अन्न । तें होय मेरुमंदारासमान । तेथेंही नि-
 र्विकल्प ब्राह्मणभोजन । आत्मा गमन तेणें चुके ॥४२॥ द्वादशीच्या
 अवदानां । देव भक्ताचा जाला ऋणी । यालागीं पै चक्रपाणी ।
 भक्तवाणी जुलंघी ॥४३॥ द्वादशीचें फळ संधान । अमर्याद पुण्य
 गहन । कोटीयागांचें श्रेय जाण । निबलोण करिताती ॥४४॥ द्वाद्-
 शीच्या त्रासोत्रासां । तृप्ति होय यज्ञपुरुषी । तें फळ लाघलें अंब-
 ऋषी । गर्भवासी देव पै आला ॥४५॥ एवं जालिया पारणें विधी ।
 जो आरंभो क्षीराब्धी । भक्तामाजी तो आधीं । वैकुंठ पीठीं राहें
 ॥४६॥ क्षीराब्धीचा प्राप्तकाळ । मिळोनि वैष्णवांचा मेळ ।
 नानापरी करिती गदारोळ । तो सोहळा हरिप्रिय ॥४७॥ एकादशी
 देव जागरा आला । क्षीरापतिलागीं टोकें लागला । जैसा बुभुक्षू
 दुकाळला । तैसा वाट पहातसे ॥४८॥ ऐकोनि क्षीरापतीच्या गोष्टी ।
 आवडी देव लाळ घोटी । हरीख न समाय सृष्टीं । उल्हास पोटीं न
 समाये ॥४९॥ क्षीरापति वाळुवटीं । संत वैष्णवांची वाटी । दे-
 खोनि देवा आवडी मोठी । येत उठाउठीं पै तेथें ॥५०॥ क्षीरापतीं
 सेवितां वैष्णव । मुखामाजी मुख घालितो देव । नवल भावार्थाचा
 भाव । अगम्य पहाहो सुरनरां ॥५१॥ सेवितां क्षीरापतीची गोडी ।
 येरयेरापुढें घालिती उडी । हर्षें नाचतां आवडी । धरिती गोडी
 उल्हासें ॥५२॥ क्षीरापति घालितां वैष्णवांचे मुखीं । तेणें सुखें देव
 होय सुखी । धन्य भाग्याचें इहलोकीं । व्रत वोळखी त्या जाली
 ॥५३॥ पडली वैष्णवाचे पायातळीं । जो सेवी क्षीरापतीची रवाळी ।
 सकळ पापा होय धुळी । हरी जवळी तो पावे ॥५४॥ सेवितां वै-
 ष्णवांचें शेष । कलीकल्मषा होये नाश । पायां लागे मोक्षसुख ।
 स्वप्नसुख तो पावे ॥५५॥ यापरी एकादशी । भक्त उद्धरती दोष

पक्षीं । जेथें मोक्षाच्या राशी । तिथित्रया जोडिती ॥५६॥ धरी
जरी व्रतासी दृढभाव । तरी सबाह्य प्रगटे देव । कहुनी संसार वाव ।
निजात्म ठाव निजपदीं ॥५७॥ व्रता तपांचें काबाड । सकळ धर्मांचें
पुरे कोड । धरलिया एकादशीची चाड । सकळही फळें लाभती
॥५८॥ जो एकादशीचा व्रती । त्यासी तीर्थें पै सेविते । तेंणें पुण्यें
भगवत्प्राप्ती । क्षणमात्र न लागतां ॥५९॥ एकादशीच्या उपवासीं ।
रुक्मांगद सूर्यवंशी । नगरी नेली वैकुंठासी । निज सुखासी पावला
॥६०॥ तैसीच जाणावी द्वादशी । प्रसन्न जाली अंबकृषी । दहा
गर्भवास सोशी । उणें भक्तासी येवों नेदीं ॥६१॥ ज्यासी असे
मोक्षाची चाड । तीहीं नाना साधनें काबाड । सांडोनियां दृढ । व्रत
एकादशी करावें ॥६२॥ एकाजनार्दन सांगे । को शिपाल योग्यागें ।
एकादशीच्या प्रसंगें । देवाचि अंगें लाधला ॥६३॥

रुक्मांगदाची कथा.

३३६९. ऐका पुण्यपावन व्रताचें महिमान । आचरतां जन
दोष जाती ॥१॥ सर्वांमाजी सार व्रत एकादशी । रुक्मांगद
सूर्यवंशी करी नेमें ॥२॥ तिथी नेमें व्रत करीत आदरें । पूजन
स्मरण जागरे यथाविधी ॥३॥ एकाजनार्दनीं पुण्यपावन व्रत ।
आदरें आचरत रुक्मांगद ॥४॥

३३७०. कांतीपुरीमाजी राजा रुक्मांगद । एकनिष्ठ शुद्ध
पुण्य गांठी ॥१॥ सहनशीळ दया मूर्तिमंत अंगीं । न भंगे प्रसंगीं
सत्त्वधीर ॥२॥ न्यायनीतीं राज्य पाळी ब्राह्मणासी । मूर्तिमंत
धर्मासी स्थापियेलें ॥३॥ दीनाचें रक्षण साधूचें पूजन । संतांचें
वचन मान्य सदा ॥४॥ एकाजनार्दनीं साधियेला नेम । परि कांहीं
कर्म वोढवेलें ॥५॥

३३७१. पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरीची विशेष
भक्ति जेथें ॥१॥ जाणोनियां इंद्र पाठवी विमान । आणवी सुमनें
कांतीयेचीं ॥२॥ देवाच्या पूजना सुमनें न मिळतां । राय पाचारीत
वनपाळा ॥३॥ सेवक म्हणती सायंकाळीं कांहीं । दिसों येत नाहीं

रात्रीमाजी ॥४॥ रात्री जाग्रणा बैसले रक्षक । लाविला व्रतारक
अग्नीकाष्ठौ ॥५॥ सावधान ठायीं जागती सर्वही । विमान ते
समयीं आलें तथे ॥६॥ तोडिलीं सुमनें गुप्तरूपे ल्यानीं । विमान
तों तेथोनी न चलेची ॥७॥ एकाजनार्दनीं देवदूत कष्टी । न चले
स्यांची युक्ति कांहीं केल्या ॥८॥

३३७२. उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती
धरिलें चोरा ॥१॥ उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां
पुसे राजा तथे ॥२॥ इंद्रें पाठविलें न्यावया सुमनें । तुझी पुण्यवंत
जाण म्हणोनियां ॥३॥ धन्य ग्राम पुण्यवंत भूमी जन । आह्मा-
च्यार्गी विघ्न कां हें आलें ॥४॥ रहावया तुझा कोणतें कारण ।
लागला धूम्र जाण व्रतारकाचा ॥५॥ एकाजनार्दनीं यासी उपाय ।
पतिव्रता होय एकादशी व्रती ॥६॥

३३७३. आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचले कल्पातीं
विमान तें ॥१॥ आतां यासी काय करावा उपाय । येर म्हणती
पाहे ग्रामामाजी ॥२॥ पतिव्रता हो का भलते यातीची । शुद्ध
वासनेची एकनिष्ठ ॥३॥ एकाजनार्दनीं घडेल एकादशी । तिचे
पुण्य हातीं विमान जाये ॥४॥

३३७४. रात्री जाग्रण नामस्मरण चिर्ती । घडली जे तिथी
एकादशी ॥१॥ तिचेचे हातीं विमानासी गती । चालावया पंथीं
वेळ नाहीं ॥२॥ तेव्हां पाचारिल्या अन्य याती नारी । नेणत्या
कुमारी होत्या त्याही ॥३॥ तिळभरी नाहीं चालावया रीग । दवडी
हिपटी वेगें शीघ्र राजा ॥४॥ एकाजनार्दनीं निघालिया सर्व । तों
तथे अपूर्व नवलाव ॥५॥

३३७५. तरुणी रजकी नूतन यौवनीं । बैसली रसुनी एकांतासी
॥१॥ धुंडूनियां मातें धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऐसा नोहें
॥२॥ येरी म्हणे मी तों कुळींची निर्दोष । शुद्धमाझा वंश रजकाचा
॥३॥ ऐकिला संवाद दौडी करे त्याचा । आणि विनोदाचा समाचार
॥४॥ एकाजनार्दनीं धाऊनियां दूत । रायासी तो मात सांगताती ५

३३७६. पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वासी

होत जाला ॥१॥ साशंकीत राजा लावां म्हणे हात । विमान
क्षणांत उचलिलें ॥२॥ धन्य म्हणे राजा ही माझी प्रजा । रजकाची
भाजा धन्य जाली ॥३॥ सांगे सकळांसी एकादशी करा । हरि-
दिनीं जागरा निजूं नका ॥४॥ एकाजनादनीं सांडोनी अभिमान ।
तेव्हांची कारण साध्य होय ॥५॥

३३७७. निर्धारें नेमैसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी
घेऊं नेदी ॥१॥ राष्ट्रमाजी रुढी केळी हरिभक्ती । दया सर्वांभूतां
समानची ॥२॥ हरिकीर्तनाच्या भरियेल्या रासी । भेदीत आ-
काशीं पुण्य जाये ॥३॥ मध्यें आला कांहीं व्रता अंतराय । अपाय
तो पाहें मोहनींवा ॥४॥ एकाजनादनीं होतां स्त्री संग । नेमा होय
भंग तात्काळीक ॥५॥

३३७८. भुलविला राजा लावण्याच्या तेजें । नेम व्रतराज
खोळांबिला ॥१॥ राजपत्नीपुत्र नाम धर्मांगद । चालवी सुसुद्ध
एकादशी ॥२॥ बहुदिन होतां न कळे रायासी । मोहोनियां पार्शीं
बांधियेला ॥३॥ पुढें आली जाणा तेव्हां हरिदिनी । लोकांलागीं
राणी सांगताहे ॥४॥ धेंडा पिढविला श्रीहरि जागरु । करा निरं-
तर निजूं नका ॥५॥ एकाजनादनीं नृपें ऐकिलें कानीं । धिग्
म्हणोनी प्राणी जन्मा आलों ॥६॥

३३७९. उत्तरला तळीं टाकियेली ज्ञाय्या । ज्ञान केलें तथा
शीतोदकें ॥१॥ वैसे घालोनियां तृणाचें आसन । सारी नित्य-
नेम यथाविधी ॥२॥ नेम भंग जाला वर्जिली मोहिनी । नायके
तो ध्यानीं बैसलासे ॥३॥ एकाजनादनीं अनुतापावांचून । न घडे
नामस्मरण कालवरीं ॥४॥

३३८०. अनुतापें करी नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी
साचे कर धरी ॥१॥ आडवी मोहिनी उगवतां दिन । सत्त्वाचें
हरण कळें पाहे ॥२॥ मज दिली भाक उगवली आजी । प्रतिज्ञा
हे माझी खरी जाली ॥३॥ देईं मज आज्ञा सोडीं का उदक ।
सुकृत सम्यक व्रताचें तें ॥४॥ चिंतावला राजा मागे म्हणे पाट-
खासी । इच्छिले पदार्थांसी देईन मी ॥५॥ येरी म्हणे तुझा कुळींचा

दीपक । तो देई सम्यक मजलागीं ॥६॥ नाहीं चाड मज पदार्थीं
अनेकां । कापोनियां दे कां मस्तकासी ॥७॥ एकाजनाईनीं राजिया
संकट । न सुचे आणीक कांही तया ॥८॥

३३८१. धावें देवा तूं निर्वाणीं । तुजविण नाहीं कोणही ॥१॥
भुली पडली विषयसुखें । पात जालों महादुःखें ॥२॥ विसरलों हित ।
नेणें बुडालें स्वहित ॥३॥ एकाजनाईनीं । भुललोसे नाहीं कोणही ४

३३८२. मात कळो सरे पत्नीपुत्रां वेगें । पातलींसे दोघें
'रायापार्शी ॥१॥ गोंवियला राजा दिसे वेडा झाला । रानीं बोले
तिला माग काई ॥२॥ येरी ह्मणे शीर तुझिया पुत्राचें । आपुलीये
वाचे रायें दिलें ॥३॥ एकाजनाईनीं मोहिनीचा शब्द । ऐकोनी
धर्मागद काय बोले ॥४॥

३३८३. पित्याचिये काजा देह हें वेचावें । तेव्हांची वरवें
दिसे लोकीं ॥१॥ सरसावला पुत्र ह्मणे मातेप्रती । वांचवी भूपतीं
सत्त्वाहातीं ॥२॥ तोषेल श्रीपती मज ऐसे किती । पुत्र तुझा
होती सत्त्वधर ॥३॥ एकाजनाईनीं सत्त्वाचा आगळा । प्रिय तो
गोपाळा तोचि एक ॥४॥

३३८४. वोडवोनि मान आला रायापार्शीं । निर्भय मानसीं
धर्मागद ॥१॥ घेऊनियां शस्त्र स्मरला अच्युत । उभारिला
हात मारावया ॥२॥ अंतकाळीं केल्या देवाचें स्मरण । तेव्हां
नारायण धांव घाली ॥३॥ धरियेला हात माथा ठेवी कर । ह्मणे
माग वर संज कांहीं ॥४॥ एकाजनाईनीं नाम आलें मुखा । पांड-
रंग सखा होय त्याचा ॥५॥

३३८५. आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक
विमानांत ॥१॥ नारीनर पशु जीवजंतु भूतें । विमानीं समस्तें
बैसविलीं ॥२॥ पातली मोहनी ह्मणे देवराया । सांडिसीं कां
वायां मजलागीं ॥३॥ कोण अपराध घडलासे मज । दीनानाथ
साजे नाम तुझा ॥४॥ इंद्र आज्ञेमुळें छळियेलें राया । एकाजना-
ईनीं पायां लागतसें ॥५॥

३३८६. आळी कृपा तिची दिधलासे वर । राहें निरंतर

मृत्युलोकीं ॥१॥ पुढें हरिदिनी जे कोणही करिती । द्वाद-
शीसी घेती निद्रा कांहीं ॥२॥ त्याचें पुण्य फळ तुजलागीं प्राप्त ।
हो कां जरी आस मज प्रिये ॥३॥ तथा पुण्यें तुझा होईल उद्धार ।
देऊनियां वर ठेविथेली ॥४॥ एकाजनादर्नी उत्ती हे भागवतीं ।
तुझां सर्वांप्रती निवेदिली ॥५॥

३३८७. सकळ नगरी वाहिली विमानीं । वैकुण्ठभुवनीं पावविली
॥१॥ करा एकादशी जागर कीर्तन । द्वादशी भोजन द्विज पंक्ती
॥२॥ दिवसा सावध हरीचें चिंतन । रात्री जागरण कीर्तन सार
॥३॥ एकाजनादर्नी साधावें हें व्रत । तेणें मोक्ष प्राप्त अर्धक्षणीं ॥४॥

३३८८. व्रतामाजी व्रत एकादशी पावन । दिंडी जाग्रण देवा
प्रीय ॥१॥ अष्टही प्रहर हरिकथा करी । वाचे विठ्ठल हरी वदो-
नियां ॥२॥ टाळ मृदंग वाजती गजरें । विठ्ठल प्रेमभरें नाचतुसे ॥३॥
एकाजनादर्नी व्रताचा छंद । तेणें परमानंद सुख पावे ॥४॥

३३८९. आपाढी पर्वकाळ. एकादशी दीन । हरिजाग्रण देवा
प्रीय ॥१॥ निराहारें व्रत जो करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे
घरीं ॥२॥ व्रत आचरती हरिकथा करिती । नामघोष गाती अह-
वडीनें ॥३॥ प्रदक्षणा तीर्थ आदरें सेविती । पूर्वज तें जाती वैकुण्ठासी
॥४॥ पुंडलिकाचें दर्शन चंद्रभागे स्नान । विठ्ठल दर्शन धन्य
होती ५ एकाजनादर्नी ऐसा ज्याचा नेम । तथा सर्वोत्तम नृपेक्षीतो ६

३३९०. एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशीं ॥१॥ व्रत
करी जो नेमानें । तथा वैकुण्ठीचें पेणें ॥२॥ नामस्मरण जाग्रण ।
वाचे गाय नारायण ॥३॥ तोचि भक्त सत्य साचा । एकाजनादर्न
हाणे वाचा ॥४॥

३३९१. व्रत जे करिती तथा जे निंदिती । त्यांचे पूर्वज जाती
नरकामधीं ॥१॥ भाले भोळे भक्त वेडें वांकुडें गाती । तथा जे
हांसती ते श्वानक्षम ॥२॥ स्वमुखें देव आवडीनें सांगे । तथा-
चिया मागें हिंडे देवो ॥३॥ एकाजनादर्नी भोळा देव । भक्ताचा
गौरव करितुसे ॥४॥

३३९२. दशमी व्रताचा आरंभ । दिंडी कीर्तन करा समारंभ १

तेणें तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥ एकादशी जाप्रण । हरिपूजन
नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥
ऐसें व्रत तीन दिन । करीजो आदरें परिपूर्ण । एकाजनादर्नी बंधन ।
तथा नाहीं सर्वथा ॥३॥

३३९३. क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देख देव
आला ॥१॥ कवळ कवळ पहाहो । मुख पसरुनी धांवतो देवो
॥२॥ एकादशी देव आला । क्षीरापतीलागीं टोकत ठेला ॥३॥
द्वादशी क्षीरापती ऐकोनी गोष्टी । आवडी देव देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालितां वैष्णवा मुखीं । तेणें मुखें देह होतसे सुखी
॥५॥ क्षीरापती सेवितां आनंदु । स्वानंदें भुलला नाचे गो-
विंदु ॥६॥ क्षीरापती सेवितां वैष्णवा लाहो । मुखामाजी मुख घालितो
देवो ७ क्षीरापती चारा जनार्दन मुखीं । एकाएकीं तेणें होतसें सुखी ८

३३९४. सकसांगदाकारणें एकादशीचा छंद । तेणें परमानंद
प्रगटला ॥१॥ अंबळवीकारणें द्वादशीचा छंद । तेणें परमानंद
प्रगटला ॥२॥ प्रल्हादाकारणें हरिनामाचा छंद । तेणें परमानंद
प्रगटला ॥३॥ एकाजनादर्नीं एकविध छंद । तेणें परमानंद प्रगटला ४

३३९५. मागें संतीं सांगितलें । तें हें आलें फळासी ॥१॥ जावें
घरण विठोबासी । मग सुखासी काय उणें ॥२॥ करावें व्रत एकादशी ।
द्वादशी क्षीरापती सेवन ॥३॥ नेमें जावें पंढरीसी । तेणें चौऱ्यांयशीं
सुकती ॥४॥ एकाजनादर्नीं हेंचि सार । वांयां भार कासया ॥५॥

३३९६. नामस्मरण हरिकीर्तन । एकादशी व्रत हरिजाप्रण ।
द्वादशी क्षीरापती सेवन । सुकृता त्या पार नाहीं ॥१॥ घडतां तिन्ही
साधन । कलिमाजी तो पावन । त्याच्या अनुग्रहें करुन । तरती जन
असंख्य ॥२॥ एकाजनादर्नाची भाक । पुन्हां जन्म नाहीं देख ।
साधन आणिक । दुजें नको करणें ॥३॥

३३९७. करा हरिभक्ति संतांचें पूजन । व्रत एकादशी रात्रौ
जाप्रण । वासुदेव नामाचें मुखीं उच्चारण । तेणें न होय बंधन
यमाचें ॥१॥ रामकृष्ण वासुदेव वदे । रामकृष्ण वासुदेव ॥५०॥
निख वाचे नामावळी । वदेवदे सर्व काळीं । पातकांची होळी ।

क्षणमात्रे होईल ॥२॥ जनांसी तारक वासुदेव नाम । आणीक नको साधन वांयांवि नेम । गायें तूं सुखें जनीं जनार्दन । एका-
भावे वंदी एकाजनार्दन ॥३॥

तुळशीमाहात्म्यः

३३९८. वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली ॥१॥ वं-
दिती जया हरिहर । सर्व करिती नमस्कार ॥२॥ देव इंद्रादिक
सर्व । तुळशी पूजने गौरव ॥३॥ ऐशी तुळस माउली । एकाज-
नार्दने वंदिली ॥४॥

३३९९. धन्य तुळशीचा महिमा । नाही आणीक उपमा ॥१॥
प्रातःकाळीं दृशेन । घडतां पुण्य कोटीयज्ञ ॥२॥ नाम वंदतां
हे तुळशी । इच्छिलें पुरवी मानसीं ॥३॥ तुळशीनामाचा निज-
छंद । एकाजनार्दनीं आनंद ॥४॥

३४००. तुळशीचें पान । एक त्रैलोक्या समान ॥१॥ उटो-
नियां प्रातःकाळीं । वंदी तुळशी माउली ॥२॥ मनीचे मनोरथ ।
पुरती हेंचि सत्य ॥३॥ तुळशीचे चरणीं । शरण एकाजनार्दनीं ४

३४०१. तुळशी काष्टाची माळ । गळां घालावी निर्मळ ॥१॥
होतां एकचि स्नान । सर्व तीर्थीचें मार्जन ॥२॥ नित्य वंदितां तुळशी ।
काळयळे देशोदेशीं ॥३॥ तुळशीचें पाणी । वसे त्रैलोक्य चरणीं ४
एकाजनार्दनीं ध्याळें । नित्य पाहूं तुळशीसी ॥५॥

३४०२. तुळशी तुळशी ऐसें नाम । वदतां हरे क्रोधकाम
॥१॥ नाही आणीक साधन । एक पूजन तुळशीचें ॥२॥ न लगे
तीर्थीटना जाणें । नित्य पूजणें तुळशीसी ॥३॥ योगयाग न लगे
काहीं । तुळशीवांचुनी देव नाही ॥४॥ तुळशीचे ठायीं वसे ।
एकाजनार्दनीं देव भासे ॥५॥

३४०३. वेवासी प्रिय तुळशीपान । नोहे कारण यज्ञाचें
॥१॥ संतुष्ट होय नारायण । तुळशीपत्रें पूर्ण अर्पितां ॥२॥ पूजां
धूपदीप सर्व उपचार । अर्पितां तुळशीचें पत्र ॥३॥ एकाजनार्दनीं
शरण । तुळशीपार्शीं नारायण ॥४॥

३४०४. जोडोनियां पाणी । वंदा तुळशी निशिदिनीं ॥१॥
द्वारीं घालुनी वृंदावन । वरी तुळशी बीजारोपण ॥२॥ तथा
घालितां हो पाणी । पाप सुरेची भेदिनी ॥३॥ तुळशीची सेवा ।
एकाजनार्दनी देव ॥४॥

३४०५. देव तुष्टे एकपानीं । सहस्रपानीं देतुसे ॥१॥ पुरे एक
तुळशीपान । नाहीं आणीक कारण ॥२॥ जन्म जन्मांतरींची सेवा ।
फलरूप होय देवा ३ पूजनाचे भावें जाण । एकाजनार्दनीं तुष्टे आपण ४

३४०६. कोणे एके दिनीं । तुळशी घालितां वो पाणी ॥१॥ देव
मानी त्याचा भार । तोडितसे वेरझार ॥२॥ शीणभाग कांहीं । तथा
थेऊं देत नाहीं ॥३॥ ऐसा कृपाळू जनार्दन । एका वंदितसे चरण ॥४॥

३४०७. तुळशी वंदितां मस्तकीं । धन्य धन्य तिहीं लोकीं १
तुळशी करतां नमस्कार । उतरे पार संसार ॥२॥ तुळशीचें नाम
घेतां । हरे भवभयाची चिंता ॥३॥ तुळशीचा करतां जप ।
सुरे पाप जन्मांतरींचें ॥४॥ तुळशीची करतां सेवा । होय देवा प्रीय
तो ॥५॥ तुळशीचें अनुष्ठान । एकाजनार्दनीं शरण ॥६॥

३४०८. कळीमाजी सोपा । तुळशी तुळशी मंत्र जपा ॥१॥
नका खटपट आणीक । तुळशी नामें उत्तम देख ॥२॥ आवडीं
धरुनी नाम घोका । ह्मणे जनार्दनीं एका ॥३॥

३४०९. पाहूं गेलों तुळशी वन । वृंदावनीं जनार्दन ॥१॥ मूळ
डाळ पाहतां पान । तुळशी वास जनार्दन ॥२॥ तुळशीविण कोठें
जावों । तुळशीमाजी दिसे देवो ॥३॥ एकाजनार्दनीं भावो ।
तुळशी जाला कृष्ण रावो ॥४॥

३४१०. तुळशी पाहतां आपोआप । सहज जाय पापताप ॥१॥
तुळशी सेवा रे जननी । जे पढिये जनार्दनीं ॥२॥ करितां प्रदक्षणा
मनें । भवरोगा उपशमन ॥३॥ सुळीं निक्षेपितां जळ । कळिकाळां
सुटे पळ ॥४॥ जिचे लागतां सिंतोडे । कर्माकर्म समूळ उडे ॥५॥
भावें करितां पूजन । भगवतीं होय समाधान ॥६॥ सुळीं सृष्टिका
कपाळीं । जन्ममरणा होय होळी ॥७॥ सेवी एकाजनार्दन । तुळशी
सवाह्य हरी पूर्ण ॥८॥

३४११. धन्य भाग्याचे नारीनर । तुळशी नमस्कार करती ते १
घेतां त्यांचें दरशन । नोहे पतन पूर्वजां २ नाम जप अहर्निशी । यम
पळे भिउनी त्यांसी ३ ऐसा माहिमा तुळशीचा । एकाजनादनीं साचा ४

सत्यभामाव्रत.


कृष्णदान.

३४१२. कृष्ण सर्वांगी सुंदर । लावण्य गुण रत्नाकर । सत्य-
भामा ह्मणे हा वर । जन्मोजन्मीं पावावा ॥१॥ ऐसें विचारितीं
मनीं । तंव पातले नारदमुनी । चरणां लागली धांवोनि । वरा-
सनीं बैसविले ॥२॥ ऐका विनोद कथा विचित्र । नारद सत्यभामेसीं
सांगत । दान दिधलिया कृष्णनाथ । सोडवूं आतां ते नेणे ॥३॥
करुनि षोडशोपचार पूजा । मग ह्मणे जी योगीराजा । तुझांसारिखा
न देखे दुजा । परियेसीं माझा निर्धारू ॥४॥ मज मनीं ऐसा भावो ।
जन्मोजन्मीं कृष्ण नाहो । पावावया सुगम उपावो । व्रतें तयें कीं
दानें ॥५॥ ऐकोनि हांसे नारदमुनी । ह्मणे हे नाहीं भिनली कृष्ण
मिळणी । म्हणोनि जन्मजन्मांतर सोसणी । विषयबुद्धि करीतसें
॥६॥ पाहूनि अधिकाराचा भेदुं । तैसाचि उपदेश करिती साधु ।
इचा झळे गर्व भदु । तैरा विनोद करूं आजी ॥७॥ ह्मणती दिध-
ल्यावांचून नाहीं पावणें । ऐसें बोलती पुराणें । येविषयीं स्मृति-
वचनें । पूर्वदत्तें पाविजे ॥८॥ जरी हा कृष्ण दानासी देसी । तरीं
जन्मोजन्मीं पावसी । हें जरी मानेल मानसीं । तरी कृष्ण दानासीं
तूं देई ॥९॥ सत्यभामा ह्मणे कृष्णासी । तुझांसी देईन दानासी ।
हें जरी मानेल मानसीं । तरी आहा मज द्यावी ॥१०॥ ऐकोनि
हासिनले देवो । ह्मणे नारदें विद्वान मांडिलें पहा हो । जाणोनि
तियेचा अभिप्रावो । धन्य भावो प्रिये तुझां ॥११॥ ह्मणे तुझी
प्रीति मज बहु । तुज मनीं जैसा जिऊ । तुज तैसा भाऊ । भीमकी
मै नाहीं ॥१२॥ दाना न करीं वो उशीरू । आजिचा पर्वकाळ थोरू ।
शुद्ध सप्तमी रविवार । मकरीं सूर्यो शुभयुक्त ॥१३॥ सत्यभामां
ह्मणे ब्राह्मणासी । तुझासी कृष्ण देईन दानासी । ते ह्मणती गिळीळ

अनुष्ठानासी । ध्येय ध्यानासी उच्छेदु ॥१४॥ जेणें हिरोनि परात्पर
 नोवरी । येणें घातली निजमंदिरी । अहं मामा जीवें मारी । अकर्में
 करी हा कृष्ण ॥१५॥ आढी भिक्षुक ब्राह्मण । कृष्णासी पाहिजे
 मिष्टान्न । कैचे पातांबर परिधान । आम्हां तयासी पुरवावें ॥१६॥
 तो सदाचा परदारी । कर्में तितुकीं अकर्में करी । विटाळ न व्हावा-
 याचा घरी । आम्हां सोंवळें खयंपार्की ॥१७॥ सत्यभामा ह्याने नार-
 दासी । ब्राह्मण दान न घेती । कृष्णासी । काय करूं वो देवऋषि ।
 तूं दानासी आंगिकारीं ॥१८॥ म्हणवुनी धरिले दोनी चरण । कृष्ण-
 दानासी, तूं पात्र धन्य । आजीचें मानावें वचन । व्रत जेणें परि-
 पूर्ण होय ॥१९॥ नारद ह्याने भले आतां । व्रतेंतपेविण कृष्ण ये
 हातां । कवण सरे मागुता । कर्म करंटा कर्मिण्डु ॥२०॥ सेवकापदीं
 स्वामी ठावो । सेवेचा सेवक होइल देवो । न कळे दोहींचा अभि-
 प्रावो । येरी लबलाहो दानाचा ॥२१॥ सत्यभामेनें श्रीकृष्ण । आ-
 णिला सालंकृत शृंगारुन । आपुलेनि पळवें सांकून । नारदा करीं
 देतसे ॥२२॥ येरी ह्याने प्रतिग्रहिताम । प्रतिग्रहार्थीं नारद म्हणतां ।
 नमामी म्हणोनि कृष्णनाथा । मग संकल्पें घातला ॥२३॥
 नारद ह्याने रे कृष्णा । बोध बांधुनी, घेई ब्रह्माविणा । तुटों
 नेदी मुळींच्या खुणा । जिवांचा जिव्हाळा राखावा ॥२४॥
 पैल माझिया सिद्ध पादुका । सावधानें जवळी घे कां । येरें बंदिलिया
 मस्तका । ब्राह्मणाच्या ह्यणवुनी ॥२५॥ अरे हे देवपूजा, घेऊनि
 खांदीं । माझी बांधोनियां त्रिशुद्धि । बोधें बांधूनियां बुद्धि । अलि-
 म्तपर्णी वागवाची ॥२६॥ ओंवळेपणें नातळे क्षिती । विटाळ न
 व्हावा महाभूतीं । पाउला पाउलीं आत्मस्थिति । देव नियती
 आतावो ॥२७॥ पुढें चालिला नारद । मार्गें मार्गें गोविंद । येरु
 ह्याने कांरे मंदमंद । ग्रहसंबंध न सुटे ॥२८॥ नेणसी वैराग्याची
 ओढी । सांडीं स्त्रीपुत्राची शोडी । देहगोहाची आवडी । ते खोडी
 मज नावडे ॥२९॥ नारद ह्यानेरे कृष्णा । शौचविधीसी उदक आणा ।
 मृत्तिका अवलोकुनी, नयना । जीवेंविण आणावी ॥३०॥ येरु ह्याने
 न दिसे जीऊपद । अवघे भूमडळींची शुद्ध । क्रोपेविण कोपला


नारद । वेद विरोध बोलतसे ॥३१॥ अरे हे ब्रह्मीं ब्रह्मचर्याची
 कसोटी । जीवा जीवनें प्रक्षाळिली गोमटी । सोंवळें पाहोनियां दृष्टी ।
 जरी वाळे घालावी ॥३२॥ येरू ह्मणे न दिसे वोवळें । अवघें त्रिभु-
 वनाचि सोंवळें । विकल्प कल्पना विटाळें । शुद्धासी मळ ह्मणताती
 ॥३३॥ कृष्णें केले नारदाचे चरण क्षालन । तें तीर्थ सुखीं मस्तकीं
 बंदून । हृदयीं धरिलें आलिंगून । श्रीवत्सलांछनाहुनी आध ॥३४॥
 कृष्णें तीर्थाचें केलें बंदन । कृष्णतीर्थाचें जन्मस्थान । तोहि करी
 ब्राह्मणपूजन । धरा अमर पूजीजे ॥३५॥ कृष्ण चुरी नारदाचे
 चरण । ह्मणे मी आजी धन्य धन्य । तुझांसी दधिळें दान । परम
 पावन मी झालों ॥३६॥ अलक्ष दोघांचें महिमान । कवणस्वामी
 सेवक कोण । ब्रह्मादिकां न कळे जाण । विस्मित जन द्वारकेचे
 ॥३७॥ जन ह्मणती हा नारद जाण । आझां देखतां वंदी श्रीकृष्ण
 चरण । त्यास हाता आलिया कृष्ण । येणें माणुसपणा सांडियलें
 ॥३८॥ नीच सेवकाची गती । सेवा घेतो कृष्णा हातीं । बाईलेच्या
 भिडा श्रीपती । नारद हातीं सांपडला ॥३९॥ नारद कृष्णासी
 नेतां डुरी । सत्यभामा रुदन करी । अंतरले श्रीहरी ।
 जन्मांतरीं कोण पावे ॥४०॥ नारदें ठकिलें ठकिलें गे फुडी । मजचि
 बुद्धि ठाकी कुडी । युगासमान जातसे घडी । अति चरफडी मीन
 जैसी ॥४१॥ सत्यभामेच्या मंदिरां । मिळाल्या सोळा सहस्र नारी ।
 भली प्रवर्तली सवती मत्सरी । आपणया आपण नाडियेलें ॥४२॥
 नाक कापुन आपुलें । वैरियां अपशकुन केले । तें तुवां साच दाविलें ।
 दाना दिधले निजपती ॥४३॥ मग बोलली नागर जयंती । तुवां
 आखली आणिली आझां भोंवतीं । अवधियां श्रेष्ठ जांबुवंती ।
 जाली सवती तुझेनी ॥४४॥ कृष्णाअर्गां लागली चोरी । सामास
 घातला विवरीं । आस्वला वरपडा केला श्रीहरी । पूर्व वोळखी
 वांचला ॥४५॥ तंव बोलली भिन्नवृंदा । तुझी दुष्टबुद्धि गे सदा ।
 भोगणें सांडूनियां परमानंदा । आजन्मांतर पर इच्छीसी ॥४६॥
 अहंभावं सोहं धरणी । तुवां भांडविला सारंगवाणी । कृष्ण पडिला
 विकल्पा बाणीं । कुडी तूं धरणी लोळसी ॥४७॥ आझी सदाच्या

समभाग । तेणें उमजला श्रीरंग । भेदुनी अहंभावाचें अंग । वरा-
सनीं श्रीकृष्ण ॥४८॥ तेणें परणिल्या अनंत शक्ती । सोळा सहस्र
आणिल्या सवती । हे तंव तुझीच ख्याती । न लाजसी चित्तीं
निर्लजे ॥४९॥ मग बोलिली लक्ष्मणा । थोर भुलली गे देहाच्या
वरवेपणा । केली जन्मांतर तृष्णा । ते तंव कृष्णासी नावडे ॥५०॥
आजन्म न जन्मे श्रीहरी । कैचा पावसी जन्मांतरी । नाडलीस
दोहोंपरी । येथें ना तेथेंसं जालें तुज ॥५१॥ तंव बोलिली कालिंदी ।
तुझी दृष्टी गे देहबुद्धी । कृष्ण परमात्मा त्रीशुद्धि । मन बुद्धी नातळे
॥५२॥ त्यासी तूं गे निजकल्पना । आणूं पहासी जन्मबंधना ।
तुझी तुज गे फळली वासना । दुष्ट बुद्धि ॥५३॥ हांसोनि बोलिली
जांबुवंती । जैसा घटामाजी गभस्ती । असोनि अलिप्त चित्तीं ।
तैसा श्रीपती विषयासी ॥५४॥ भोग भोगुनी अभोक्ता । कर्म
करुनी अकर्ता । त्यासी कैची जन कथा । कृष्ण सर्वथा अजन्म
॥५५॥ हा साक्षात्पर ब्रह्म जाण । चिन्मात्रैक चैतन्य घन । त्यासी
तूं माणुस ह्यणसी कृष्ण । कुडी करुपना हे तुझी ॥५६॥ ज्याची
जैसी गे भावना । त्यासी तैसी फळे वासना । तुझी तुज भोवें
करुपना । निजबंधना भवमूळ ॥५७॥ मग बोले सुभद्रा । तुवां
कळक लाविला कृष्ण चंद्रा । तुझी बुडाली ज्ञानमुद्रा । जन्मसमुद्रा
घडलीसी ॥५८॥ कृष्ण सबाह्य परिपूर्ण । चिन्मात्रैक चैतन्य घन ।
त्यासी कैसें जन्ममैरण । जीवा जीवन श्रीकृष्ण ॥५९॥ तेथें पावली
देवकी । म्हणे ज्ञानमूढे सत्ताजिताचे लेकी । म्यां नव मास वाहि-
ला कीं । तूं दानासी स्वामिनीं ॥६०॥ तुझेनि बापें घातला आळ ।
विवरीं सूदला माझा बाळ । रीसा वरपडा गोपाळ । निजभाग्यें
वांचला ॥६१॥ तुझेनि बापें तुज वर । केला सत्यधामा निर्धार । तूं
दादुनी निघालीस घर । मणी आंदणा म्हणवुनी ॥६२॥ त्या
मणियाच्या लोभें जाणा । तुझा बाप मुकला प्राणा । तुवां मारिलें
सत्यधामा । आणि पळविला अकूर ॥६३॥ जें आणविलें हनुमंता ।
तें तुज म्हणीतलें होयें सीता । नानावेश आणितां । परि सर्वथा
नग्हेसी ॥६४॥ लाजा झालीस काळमुखी । तंव पाचारिली भीमकी ।



वचन मात्रें झाली जानकी । रामरूपीं आरूप ॥६५॥ थितें अंतरलें
 कृष्णसुख । सत्यभामा अधोमुख । मरमर करिती सकळही लोक ।
 तेंणें दुःख दुणावे ॥६६॥ जैसी का चोराची माये । धाय मोकलोनी
 रडोन लाहे । तैशीच दशा होत आहे । आंतचे आंत चरफडी
 ६७ हें ऐकोनी कोपला बळिभद्र जाणा । म्हणे वारू पालानारे पालाना ।
 घाव घातला निशाणा । घावे धांवण्या वंधूच्या ॥६८॥ कृष्ण
 पदांकित वाट । लागे मागे लगबग सुभट । अश्व गजांचें पै थ्याट ।
 षडघडाट पै रथांचे ॥६९॥ आम्ही म्हणों ब्रह्मनिष्ठ नारद । हा
 तंव विश्वासघातकी मैद । आमुचा मुगुटमणि गोविंद । ठकवूनियां
 नेतसे ७० कृष्ण सांगे नारदापुढें । कोपें बळिदेव पातले गाढे । ज्येष्ठ-
 पणें दडती पुढें । म्यां कवणीकडे पळावें ७१ नारद म्हणे कृष्णासी ।
 तूं स्त्री ना पुरुष होसी । शेखीं नपूसक नव्हेसी । भवभयासी भीसी तूं ७२
 ऐसाचि तूं सदा भयाङ्ग । जरासंध युद्धी काडिला मोङ्ग । काळ यव-
 ना भेंण आङ्ग । मुचकुंदाचे रिघालासी ॥७३॥ कृष्ण कांपतसे गद-
 नादां । नारद हासे खदखदां । सेवक बळेविण गोविंदा । नामरूप
 तुज नाहीं ॥७४॥ अवधी आपुलीच जाणसी । आपण आपणीया
 कां भीसी । तूं राहें माझे पाठिंसी । मी कळिकाळासी पै जाणें ॥७५॥
 नारद ह्मणे यादवांसी । अभिमान धरावा देवासी । ते आपण या
 दिधलें दानासी । संबध तुझासी पै नाहीं ॥७६॥ देउनी माशुती
 घेसी दानासी । ते तंव होती रवरववासी । तेथुनी निर्गती नाहीं
 त्यासी । जेवी आचळ पां धर ॥७७॥ कृष्ण मज दिधला दाना । हें
 काय समस्त नेणां । छळणोक्ति करतां ब्राम्हणा । कुळक्षयो पावाल
 ॥७८॥ जारे पुता सत्यभामेसी । प्रत्यक्षासी साक्ष या कृष्णासी ।
 ठकऊनि नेईन यादवांसी । तरी दंडासी पै लाभें ॥७९॥ तेंथें पातले
 वसुदेव उपसेन । समस्त यादव मिळोन । धरिले नारदाचे चरण ।
 जीवदान द्यावें आर्षां ॥८०॥ कृष्णाच्या पालटासी । जें मागल तें
 देवक्रुषी । तें देउनी पदार्थासी । परी कृष्णासी सोडावें ॥८१॥ नारद
 म्हणे मज म्हातारपण । म्हणऊन कृष्ण घेतला दान । एकलिया
 न करवे गमन । हा सांगती जीवाचा ॥८२॥ एक म्हणे ती

देऊं साठा । नारद म्हणे तो काय करंटा । चालों नेणे आमुच्या
 वाटा । फुकट पोटा कोण घाली ८३ आमुच्या चाली कृष्णासी चालणें ।
 आमच्या कर्मकर्तव्यपणें । आमुच्या गुणें होय सगुण । धर्मसंरक्षण
 श्रीकृष्ण ८४ पाहतां श्रीकृष्णाचें मुख । फिकें होय समाधि सुख । स्वप्नीं न
 देखीजे दुःख । हरीखें हरीख कोंदाटे ८५ ऐसी कृष्णाची आस केली
 मोठी । म्हणोनि जीवेंभावें घातली मिठी । तुझी आत्मां भोंवतें
 शेवटीं । दिधलें दान मागतसां ॥८६॥ जळो जळो हें आमुचें दुःख ।
 आशा सांडिली निःशेष । तुझांसी तंव द्यावें दुःख । अज्ञान मूर्ख
 ह्मणाल ॥८७॥ कृष्णाच्या पालटासी । कवण मागों पदार्थेंसी । जें
 जें उचित मानेल तुझांसी । शुद्ध वस्तु मज द्यावी ॥८८॥ श्रीकृष्ण
 पालटा सीमंतमणि । नेघो ह्मणती नारदमुनी । होईल सत्राजि-
 ताचे बानी । देहघातनी पै लाभे ॥८९॥ जितुकें केलें कृष्णाचें तुक ।
 तितुकें देऊनि कनक । नारद म्हणे आवश्यक । किती आग्रह कराव ।
 ॥९०॥ तुला उभविली झडझडा । कृष्ण बैसविला पारडां । सुवर्ण
 घालावें जंव पुढां । तंव सत्यभामा पातली ॥९१॥ ह्मणे मी कृष्ण
 दिधला दाना । तरी मी सोडवीन जाणा । मज मर्यादा नाही
 घना । मणी आंढणा बापाचा ॥९२॥ कृष्ण सोडवीन अभिमानेसी ।
 ह्मणघुनी घाली कनकरासी । कृष्ण न तुके अहंकारासी । लगड
 मासी तैसें सोनें ॥९३॥ निःशेष सोनें सरलिया देखा । सत्यभामा
 अधोमुखा । तंव उठलिया यदुनायका । सोळा सहस्र सहमेळीं ॥९४॥
 कृष्ण सोडवावा आपण । उपरा उपरी घालिती सुवर्ण । घनासमान
 नाही कृष्ण । नाही होणें कल्पांती ॥९५॥ गजामुर्खीं जैसी राई ।
 तैसें सोनें झालें पाहीं । गोपिका म्हणती अगे आई । आतां काई
 घालावें ॥९६॥ विशेष द्रव्य वेंचलियावरी । लाजलिया सोळा-
 सहस्र नारी । धनवंता नातुडे श्रीहरी । सखा हरी दीनाचा ॥९७॥
 घातलें द्वारकेचें भांडार । कुमरा कुमरीचे अळंकार । सकळ सुनांचे
 शृंगार । तुळा भार तरी नव्हेचि ॥९८॥ नगर नागरिक लोक ।
 देती आपुलालें कनक । द्वारका निर्धन केली देख । तुळा जोख
 तन्ही नव्हे ॥९९॥ मोहें पातली देवकी । माझा बाळ मीच सोडवीं



निकी । म्हणतुनी वरुषली कनकी । वसुदेवा अच्युत ॥१००॥
 मोहें घातलें कनक । मोहासमान नव्हे कृष्णतुक । मेरुपुढें जेंवी
 मशक । तैसें कनक होउनी ठेलें ॥११॥ रुपें तांबें पितळ । सिसें कांसें
 वाटोल । धातु घातलिया सकळ । तुळा आढळ ते न ढळें ॥१२॥
 कृष्ण स्थूल सूक्ष्म ना अचाट । सर्व सर्वांगीं निघोट । मेरूपरिस
 घनदाट । धराधरू बैसलासे ॥१३॥ वल्लें भूषणें यार्ची फेडा । कांहीं
 भार होईल थोडा । एक म्हणती कृष्णाचि कुडा । येणें वेडा लावि-
 येलें ॥१४॥ भोळी सत्यभामा बापुडी । नारदें बुद्धि दिधली कुडी ।
 कृष्ण अनुमोदनी फुडी । आपणा दान देवाविलें ॥१५॥ एक ठकु एक
 महा ठक । ठकिले द्वारकेचे लोक । तरी न सुटे यदुनायक । तुळा
 तुक अपुरें ॥१६॥ रत्नप्रवाळें मुक्ताफळें । तुका घातलें
 सकळें । नारदें केले वाटोलें । तरी गोपाळ न सुटे ॥१७॥
 नुचले कृष्णाचें पारडें । धाये मोकळनि देवकी रडे ।
 वैश्रिण सत्यभामेनें केले कुडें । उपाव पुढें दिसेना ॥१८॥ मागें देखिलें
 ना ऐकिलें । तें तुवां दान इया केलें । भ्रतारासी दान दिधलें । ना
 ऐकिलें पुराणीं ॥१९॥ देवकी धरी नारदाचे चरण । म्हणे मज दे गा
 पुत्रदान । नाहीं बालभरी सुवर्ण । तुझी आण वहातसें १० नारद
 म्हणे भीमकीपासीं । अहित कनकाच्या राशी । वेगीं बोलावा
 तियेसी । ते कृष्णासी सोडवील ॥११॥ सत्य जनीं जनार्दन । सक-
 लासी मानलें हें वचन । भीमकीचें शुद्ध पुण्य । कृष्ण सोडवण ते
 करील ॥१२॥ उद्धव पाठविला भीमकीपासीं । साष्टांग नमन केलें
 तियेसी । मग सांगे वृत्तांतासी । येरी मानसीं हासिन्नली
 ॥१३॥ सपवैत समूळ धरा । न पुरे कृष्णाचिया भारा । नारद
 लाघवी खरा । गर्व परिहारा यादवांच्या ॥१४॥ दोघांनाही दोन्ही-
 पण । नारद तोचि नारायण । कवण जाणे हें विदान । विचित्र
 खूण दोघांची ॥१५॥ मग जाऊनि वृंदावना । केली तुळसीस प्रद-
 क्षिणा । पक्कदळ घेतलें जाणा । अपक्क तुका पै नये ॥१६॥ ते
 घालुनी कनक ताटीं । बरी झांकुनी क्षीरोदक दुटी । निजात्मभावें
 गोरटी । चरित्र दृष्टी पाहूं आली ॥१७॥ केलें नारदासी नमन ।

घेतलें चरणतीर्थे प्रार्थुन । मग शोडशोपचारी पूजा करोन ।
जवळीं पै आली ॥१८॥ भिन्नभावे भजे देवासी । गंगा
तळपे सागरीं जैसी । निजभावे कृष्णचरणासी । तुळा तुळसी ठेविलें
॥१९॥ भावार्थांचें बळ गाढे । उचललें कृष्णाचें पारडें । सुवर्ण
अधिक जालें पुढें । तें काडितीं लवलाहे ॥२०॥ भीमकी भावार्थांची
देख । तुळसीदळ एकलें एक । देवासमान झालें तुक । पडिलें ठक
सुरनरां २१ भावार्थां विकला देव । अर्थांसि या नाही संदेह । ज्यासी
जैसा भाव । तैसा देव तयासी २२ केवळ तुळसीच्या दळीं । सोडविला
वनमाळी । धन्य धन्य भीमक बाळी । पीटली टाळी एकदांची
॥२३॥ एका भावार्थांचा भावो । भावें सोडविला देवो । भावार्थां
संदेहो । अगम्य भावो भीमकीचा ॥२४॥ कृष्ण देव तें हे देवता ।
कृष्ण राम तें हे सीता । कृष्ण वसंत तें हे सुगंधता । सर्वांगीं सम-
रस ॥२५॥ कृष्ण मंत्र हे मातृका । कृष्ण देव हे वेदिका । कृष्ण-
यज्ञ हे यज्ञसीखा । अनन्यपणें दोषेची २६ कृष्ण पुरुष हे प्रकृती ।
कृष्ण चैतन्य हे चित्शक्ती । कृष्ण परमात्मा हे परमज्योति ।
अनन्य स्थिती दोषांची ॥२७॥ कृष्ण ज्ञेय तें तें ज्ञान । कृष्णध्येय तें
तें ध्यान । कृष्ण साध्य तें हें साधन । अनन्यपणें पतिव्रता ॥२८॥
सुवर्ण अधिक जाले जोखनी । काढूनि टाकिलें धरणी । कर पदक
कंकणीं । नाना अलंकार जियांचे ॥२९॥ तेथें मीनलिया नारी । जैसा
आमिघालागीं घारी । झोंवतातीं परस्परीं । माझे तुझे म्हणउनी
॥३०॥ एकी म्हणती माझा लुडा । दुजी म्हणे ओळख फुडा ।
तिजी म्हणे याचा जोडा । पाहें माझा मजपार्शी ॥३१॥ एकी
सुणती गे फळगटे । तुझे कांखेचें माझे ताट । तिजी म्हणे
संपुष्ट । माझे आंदणें बापाचें ॥३२॥ एकी म्हणे हें माझे
कारलें । तिजी म्हणे ही खेकीं सजिलें । तिजी म्हणे डोळां
दांतवण नाही केलें । बुरसा स्वार्थ इचा घाण तो ॥३३॥
येरी म्हणे गे मोठी चोखट । सलोभ ईष्टा माखले वोंठ । बोल घाण
ताहीं मठ । सांडीं खटपट देई माझे ॥३४॥ एकी म्हणती माझीं
जडीत जाळी राखडीसी । दुजीं ह्याणे डोळ्यांची आंबीली पुसीं ।

तिजी ह्मणे नयनीं विटाळसी जालीसी । जालीसी रज्जकी न लावीसी
 विटाळ ॥३५॥ येरी ह्मणे कटकटा मठ । ह्मणो ये आंबट । किती
 करशील खटपट । माझा वाटा नीट देई ॥३६॥ येरी म्हणे माझे
 पदक । तुजी ह्मणे बोजी वोळख । तिजी ह्मणे जीवां सुख । बोलोन
 कां करिती ॥३७॥ अगे हे माझे हातसर । तुजी ह्मणे परती सर ।
 तिजी ह्मणे मरमर । ते अलंकार पै माझे ॥३८॥ एकी ह्मणे तें हे
 माझेचि रूपें । कृष्ण थडिले हे सोपे । तुजी ह्मणे माझेनि बापें । मज
 आंढण दिधलें ॥३९॥ तुझे हातींची माझी झारी । तुझा गळाची
 माझी सरी । फुकट चावटी बेरी । तेल्या घरीं घाण्याची ॥४०॥
 सुनेस म्हणे देवकी । अगे अगे ओढाळाचे लेंकी । ते अलंकार
 माझे कीं । तूं कैसेनी नेतेसी ॥४१॥ येरी ह्मणे मा मीसे । तुझांसी
 लागलें धनापिसें । हातारपणें घेतलीत सोसें । माझें माझें ह्मणतसां
 ४२ यापरी जन विगुंतले सुवर्णा । रुक्मिणी धेउनी गेली कृष्णा । बाप
 धनलोभाची तृष्णा । निजपति कृष्णा विसरल्या ॥४३॥ मोह रचिला
 विधातेनी । कनक आणि कामिनी । जो विन्मुख यापासुनी । तोचि
 जनीं जनार्दन ॥४४॥ नारदें नमस्कारिली ती भीमकी । ह्मणे कृष्ण
 अनुभवीं तूंचि एकी । भली उतरलीस तुकीं । परम सुखी मी झालों
 ॥४५॥ दोघां केली प्रदक्षिणा । नमस्कारुनी कृष्णचरणां । मग
 वाहुनी ब्रह्मवीणा । उर्ध्व पथें चालविला ॥४६॥ ऐसी कृष्णलीला
 विचित्र । महा पातकीयां करी पवित्र । जे आवडीं गाती कृष्ण-
 चरित्र । धन्य धन्य जिवीत्व तयांचें ॥४७॥ एकाजनार्दनीं नमन ।
 संकल्पेसी केलें दानातेणें निरसिलें मीतूंपण । कथा कीर्तन तो सेवा ४८

श्रीदत्तात्रयजन्मः

३४१३. ऐका दत्तात्रय आख्यान । पार्वतीस सांगें त्रिलोचन ।
 सकळ पतिव्रतामाजी पूर्ण । अनुसूया जाण पतिव्रता ॥१॥ ऐकौनी
 शिवाची वाणी । गदगदां हांसें भवानी । आह्वां तीधीवरती त्रिभु-
 वनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥२॥ गर्व देखोनीं पार्वतीचा । बोलें त्रि-
 लोचन तेंव्हां वाचा । नारद सांगेल महिमा तिचा । तेव्हां तुज

कळेल ॥३॥ ऐकोनी पार्वती मनांत । नारदाची मार्गप्रतिक्षा करीत ।
 तंव तो मुनी अकस्मात् । पावला तेथें ते क्षणीं ॥४॥ देखोनियां
 नारदमुनी । शोडशोपचारें पूजी भवानी । आह्वां तिधीवरती त्रिभु-
 वनी । आणीक कोणी असेना ॥५॥ ऐकोनी हांसला नारदमुनी ।
 ऐकें पार्वती वित्त देउनी । अनुसूया अत्री पत्नी । तुह्मां तिधी-
 हुनी पतिव्रता ॥६॥ तुह्मां तिधीचे पुतळे करुनी । बांधिले असे
 वामचरणीं । असंख्य सामर्थ्य त्रिभुवनीं । समतुल्य कोणी असेना ७
 तों पार्वती झाली चिंताग्रस्त । नारदातें उपाय पुसत । तो ह्मणे
 प्रार्था विश्वनाथ । तो तेथवरी जाईल ॥८॥ नम्र होऊनि घालीं
 भिक्षा भोजन । तेणें होईल तिचें छळण । त्रिदें तुमचे देईल सोह्ण ।
 मग गर्व सहजचि गळेल ॥९॥ पार्वतीसी ऐसें सांगोनी । स्वयें
 वैकुंठासी येत तत्क्षणीं । देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं । मग पूजी
 आदरें तयातें ॥१०॥ कर जोडुनी करी विनती । कांहीं नवल
 सांगा स्थिती । मागें शाली जे रीती । वदला प्रती विनोदें ॥११॥
 ह्मणे धन्य अनुसूया पतिव्रता । तुह्मां तिधींहुनि समर्था । तुमचे
 पुतळे तत्त्वतां । तिचें तोडरीं बांधिले ॥१२॥ ऐकोनी तटस्थ शाली
 रमा । आतां काय करूं पुषोत्तमा । मजहुनी वाढ ऐसी सीमा ।
 ते कैसेनी निरसेल ॥१३॥ नारद ह्मणे उपाय एक । तेथें पाठवा
 वैकुंठनायक । नम्र भोजन मागावें देख । तेणें ते छळेल ॥१४॥
 सांगोनी ऐसा वृत्तांत । सयलोकासी गेला ब्रह्मसुत । सावित्री पुसे
 त्वरित । कांहीं अपूर्व वर्तलें ॥१५॥ मग तो ह्मणे सावित्रीसी ।
 अनुसूया ऐशी गुणराशी । सामर्थ्य अधिक तियेपार्शीं । पदीं
 तिधींसी बांधिलें ॥१६॥ सावित्री ह्मणे नारदाप्रती । कैसा उपाय
 करावा तीतें । जेणें भंगेल गर्वातें । शरण आह्वांतें येईल ॥१७॥
 पाहतां आह्वापासूनि उत्पत्ती । एवढी काय तिची स्थिती । टिटवी
 काय समुद्राप्रती । शोखूं शकें ॥१८॥ आम्हांहुनि काय वाड । ऐसे
 प्रीडिलें महागूढ । आतां उपाय सांगा दृढ । जेणें गर्व भंगेल तिचा
 ॥१९॥ मग ती ह्मणे नारदासी । काय उपाय करावा तिशीं । तंव
 तो ह्मणे सावित्रीशी । ऐक तुजसी सांगेन ॥२०॥ प्रार्थूनियां चतुरा-

नना । पाठवावें अग्निभुवना । जाये तूं आतां याच क्षणां । आवश्यक
वचन बोलवी ॥२१॥ ह्यणावें दे नम्र भोजन । तेंणें होईल तिचे
छळण । मग यावें सच्च घेऊन । ब्रीद जाण तुटेल ॥२२॥ ऐसा
नारद सांगून गेला । मग तिची प्रार्थिती तिघांला । ध्रुत करोनि
नारद गेला । ह्यणवूनि विनविती ॥२३॥ ऐकुनी ऐसें वचनीं । तिचे
निघाले तत्क्षणी । स्त्रियांची कष्टना देखुनी मनीं । कृपा आली तयांसी
॥२४॥ मग पवन वेगें ते अवसरी । तिचे प्रवेशले आश्रमाभीतरीं ।
वहनें ठेवूनियां दुरी । माध्यानकाळीं पै आले ॥२५॥ तंव ते ह्यणती
तिचे जण । आह्मांस घेणें अनुसूया दर्शन । ऋषीनें आज्ञा करून ।
दारा बाहेर पाठविली ॥२६॥ ते देखोनि अत्रीऋषीनें । तिघांचे
केलें सांग पूजनें । मग ह्यणे येणें काय कारणें । आवश्यक पै झालें
॥२७॥ तंव द्वाराबाहेर तिन्ही मूर्ति । ब्रम्हा शीव कमळापती । नम-
स्कारू झालिया पुसती । काय आज्ञा ते सांगिजे । २८॥ ते ह्यणे
अनुसूयेसी । तूं पतिव्रतेमाजी श्रेष्ठ ह्यणविशी । तरी मागतों तें देई
आह्मासी । ह्यणोनि भाकेसी गोविलें ॥२९॥ मग ह्यणती तयाप्रती ।
तुमचें देणें त्रिजगतीं । आणि तुझी मागतां मजप्रती । इच्छा जैशी
मांगिजे ॥३०॥ देव ह्यणती होऊनि नम्र । आह्मांशी घालवें भोजना
अनुसूया अवश्य ह्यणे । मग काय करिती जाहली ॥३१॥ ठेवूनियां
तिघांचे मस्तकीं कर । तंव ते तिचे झाले कुमार । मग नम्र होऊनि
सत्वर । करवी स्तनपान तयातें ॥३२॥ करुनि तयांची उदर तृप्ती ।
वसन नेसली शीघ्रगती । मग घालुनि पालखीप्रती । गाती झाली
तेधवां ॥३३॥ मग ह्यणे चतुरानना । जो जो जो जोरे सगुणा । उत्पन्न
करुनि त्रिभुवना । बहु श्रम पावलासी ॥३४॥ याकारणें केलें बाळ ।
आतां राहिलें कर्तृत्व सकळ । स्तनपान करोनि निर्मळ । सुखें निद्रा
करावी ॥३५॥ जो जो जो जोरे लक्ष्मीपती । तुझी तंव अगाध
कीर्ति । अवतार धरुनि पंक्ती । दुष्ट संहार पै केले ॥३६॥ ते श्रम
पावलासी थोर । निद्रा करावी वा सत्वर । म्हणोनि केला कुमार ।
विश्रांती सुख पावावया ॥३७॥ जो जो जो जोरे वा शंकरा । महा-
देवा पार्वतीवरा । करोनि दुष्ट संहारा । बहु श्रम पावलासी ॥३८॥

तरी आतां सुखें निद्रा करीं । कुमारत्व पावले यावरी । आतां क्लेश
 नाही तरी । पालखाभीतरी पहुडावें ॥३९॥ आसे आखेद
 स्तनपान । पालखांत निजवी बाळकें पूर्ण । नित्य गीत गायन ।
 भक्ती ज्ञान वैराग्य ॥४०॥ ऐसे गेले बहुत दिवस । मार्ग नाही
 जावयास । न सुटे बाळपणाचा वेप । सामर्थ्य विशेष अनुसूयाचें ४१
 उमारमा सावित्रीतें । थोर गर्व होतां तिधीतें । तो निरसावयातें ।
 विंदान केलें नारदें ॥४२॥ मागुती सांगे तिधीप्रती । काय निश्चित
 बैसल्याती । बाळकें करुनि तिघांप्रती । अनुसूया सती खेळवितसे
 ॥४३॥ नित्य करवी स्तनपान । प्रणमासांचें बाळें करुन । पाळण्या-
 माजी निजवून । गीत गायन करितसे ॥४४॥ पाहतां ऋषीपत्नी
 जाण । परी सामर्थ्य आगळें तुझाहून । तिचे तुळणे न पुरे त्रिभुवन ।
 आतां जाणे शरण तिथेची ॥४५॥ तंव त्या तिधीजणी बोलती ।
 आह्मी तरी आदिशक्ती । आमुचे सामर्थ्य त्रीजगतीं । प्राणी व-
 र्ताती एकसरें ॥४६॥ सुरनर गंधर्व किन्नर । पशुपक्षी अपार ।
 आमुच्या सामर्थ्या थोर । चराचर नांदत ॥४७॥ तरी
 आमुचे आह्मीच पती । सोडवूं आपले सामर्थी । अनुसूया ते
 बापुडी किती । काय तिची कीर्ति आपुल्या पुढें ॥४८॥ ऐसे बोलोनी
 अभिमानी । तिधी निघाल्या ते क्षणीं । लगबग आल्या धांवुनी ।
 अनुसूया भुवनी तत्काळ ॥४९॥ तें देखोनियां ऋषीश्वरें । तिधी
 पूजिल्या पोडशोपचारें । काय आज्ञा पुसे त्वरें । ते प्रत्योत्तरें सां-
 गीजे ॥५०॥ मग त्या तिधीजणी बोलती । पाठवाचें अनुसूयाप्रती ।
 येरें आज्ञा करुनी शीघ्रगती । स्त्रीयाप्रती आणविलें ॥५१॥ तंव ते
 पातलीसे त्वरें । केला तिधीसी नमस्कार । आज्ञा पुसे सत्वर । भार्ये
 थोर आलेती ॥५२॥ तिधी ह्मणती आमुचे पती । आणून देईं शीघ्र-
 गती । तंव त्या बाळकांच्या मूर्ती । पुढें क्षीर्ती ठेविल्या ॥५३॥
 तंव ते सारीखे बाळ तिन्ही । बोलूं नेणती वचनीं । तिधी चक्रीत
 झाल्या । परि कोण्हा न लक्षवेना ॥५४॥ सर्वही सामर्थ्य वेचलें ।
 अभिमान धैर्य गळालें । मग लोटांगण घातलें । चरण बंदीले सतीचे
 ॥५५॥ अनुसूया थोर तूं पतिव्रता । धन्य धन्य तुझी सामर्थ्यता ।

आङ्गी लीन जाहळो पाहतां । नको निष्ठुरता करूं माये ॥५६॥
 जैसे होते आमुचें पती । तैसे करावे पुढतीं । अंगाध धन्य तुझी
 कीर्ति । पूर्ण सती पतिव्रता ॥५७॥ ऐकोनी सतीत्रयीचें वचन ।
 तिघांचे मस्तकीं स्पर्शें करून । कृपायुक्त अवलोकून । पूर्व चर्यां ते
 आणिले ॥५८॥ तिघांचें स्वरूप जैसें होती । तैशा केल्या तिन्ही
 मूर्ती । देव आंतरिक्ष कबतुक पाहती । वृष्टी करितीं पुष्पांची ॥५९॥
 दुंदुभी वाजविल्या भेरी । आनंद झाला सर्वांतरीं । बोलिले सत्वरों ।
 अनुसूया तूं पतिव्रता ॥६०॥ त्रये देव म्हणती धन्य माते । आगाध
 सामर्थ्य तुघें सत्य । प्रसन्न झालों मागा वरातें । मनोरथ पूर्ण
 करूं हो ॥६१॥ मग ते बोलें करुणावचन । अपूर्व तुमचें वरुशन ।
 मज न गमे तुझाविण । अर्धक्षण जाणिजे ॥६२॥ तरी तिघे रूप
 असावें । एवढें वरदान मज द्यावें । आणीक न लगे स्वभावं । ह्य-
 णोनी भावें प्रार्थितसें ॥६३॥ मग देवत्रयाची मूर्ती । करकमळीं
 जाली शीघ्रगती । दत्तात्रय नामें ऐरी ख्याती । तिहीं लोकांप्रती
 विशेष ॥६४॥ वर देऊनि गेला स्वस्थाना । शक्तीसहीत आरुढले
 वहना । सर्व देव समुदाव जाणा । स्वर्गभुवना पातले ॥६५॥ येरी-
 कडे दत्तात्रय मूर्ती । बालरूपें अनुसूयेप्रती । पुढें व्रतबंध झाले नि-
 श्चितीं । आभ्यासिल्या सकळ कळा ॥६६॥ एकाजनार्दन ह्याणे ।
 दत्तात्रय जन्मकथन भावें करितां श्रवण । मनोरथ पूर्ण श्रोतियांचे ६७

हनुमान जन्म.

३४१४. सुवर्च्यानामें स्वर्गाची देवांगना । ब्रह्मशापें जाणा
 घारी जाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपति । यज्ञ
 पुत्राप्रती करविला ॥२॥ शूर्गापायस पात्र दिधलें वसिष्ठा हातीं ।
 त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥ तनिभाग वसिष्ठें करुनी निश्चितीं ।
 दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥ कैकई रुसली तेथें विघ्न जालें ।
 घारीनें ते नेलें निजभागा ॥५॥ एकाजनार्दनी घारी पिंड नेतां ।
 पुढें जाली कथा श्रवण करा ॥६॥

३४१५. ऋष्यमूक पर्वतीं अंजनी तप करी । आठविला अंतरीं

सदाशिव ॥१॥ तपाच्या अंती शिव जाला प्रसन्न । मागे वर-
दान काय इच्छा ॥२॥ येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी
भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥ म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी ।
बैस माझे ध्यानीं सावधान ४ वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला ।
भक्षीं का वहिला अविलंबें ॥५॥ एकाजनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें
प्रचंड आसुडिला ॥६॥

३४१६. वारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारिं
भक्षियेला १ नवमास होतां जाली ती प्रसूत । दिव्य वायुसुत प्रगटला
॥२॥ वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं
॥३॥ जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिले थोर मार
॥४॥ अमरपति मारी वज्रहनुवटि । पडिला कपाटीं मेरुच्या ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें
॥६॥ सकळ देव मिळोनी प्रसन्न पै होती । वरदान देती मारुतीसी ७
सर्व देव मिळोनी अंजनीशी बाळ । देतां प्रातःकाळ होतां तेव्हां ८
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एकाजनार्दनीं रूपासी आला ॥९॥

प्रल्हादचरित.

३४१७. हिरण्यकश्यपाचे पोटीं । भक्त जगजेठी प्रल्हाद ॥१॥
सदा वाचे नारायण । छंद आन नाहीं दुजा ॥२॥ एकाजनार्दनीं
पाहुनी पिता । क्रोधें तत्त्वतां बोलत ॥३॥

३४१८. वीयां जन्मलें हें पोर । सदा हरी उच्चार करितसे ॥१॥
न कळे आपुली पै याती । येणें धरिली हरिभक्ति ॥२॥ एकाजना-
र्दनीं निर्धार । याचा आमुचा वैराकार ॥३॥

३४१९. करीं विचार मानसीं । काय उपदेश पुत्रासी ॥१॥
नावडेचि राज्य धन । सदा पुत्रीं गुंतलें मन ॥२॥ काय जन्मला
पामर । एकाजनार्दनीं भूमीभार ॥३॥

३४२०. बोलावुनी एकांतासी । सांगे विद्या अभ्यासासी ॥१॥ सकळ
विद्यांचें जीवन । मनीं धरी नारायण ॥२॥ एकाजनार्दनीं जाण ।
सदा घोकी नारायण ॥३॥

३४२१. नारायणीं बैसला भाव । दुजा ठाव शून्य दिसे ॥१॥
कायावाचा आणि मन । गुंतला प्राण नारायणीं ॥२॥ एकाजनादनीं
हेत । बैसला चित्तांत सर्वदा ॥३॥

३४२२. पिता क्रोधे पुसे बाळा । काय शिकला तें सांगें ॥१॥
येरु ह्मणे नारायण । कांहीं यावांचून मी नेणें ॥२॥ एकाजनादनीं
ऐकतां मात । जाहला संतप्त मानसीं ॥३॥

३४२३. ऐसा पुत्र असोनि काय । जो नारायणासी ध्याय ॥१॥
मुख्य आमुचा जो वैरी । त्यासी चिंती हा निर्घारीं ॥२॥ बाळ नोहे
केवळ काळ । एकाजनादनीं लडिवाळ ॥३॥

३४२४. सांगे स्त्रियेसी एकांतीं । पुत्रें मांडिली भगवद्रक्ति ॥१॥
यासी आतां करावें काय । शिकविलें ऐकौं न जाय ॥२॥ एकाजना-
दनीं मन । येणें धरिला नारायण ॥३॥

३४२५. माता ह्मणे प्रल्हादासी । वडिलें शिकविलें नायकशी १
कांहीं नायकशी शिकविलें । विद्या अभ्यास वडिलें ॥२॥ एका-
जनादनीं ऐकुनी मात । प्रत्युत्तर तया देत ॥३॥

३४२६. सर्व विद्यांचा जो धनी । मोक्षदानी चिंतीतों ॥१॥
मज आणिकांचें नाहीं काम । माझा सखा पुरुषोत्तम ॥२॥ माय-
बाप सर्व गौत । एकाजनादनीं भगवंत ॥३॥

३४२७. ऐकोनियां पुत्राचें वचन । मातेनें वर्तमान कथियेलें १
तेणें तया क्रोध भरलासे मनीं । दूतालागुनी तत्क्षणीं आज्ञा केली २
एकाजनादनीं करिती यातना । परी नारायणा आठवीत ॥३॥

३४२८. नानापरी दूत मारिती निष्ठुर । शस्त्रांचे दुस्तर घाय
ह्मणती ॥१॥ अर्मांत धालिती पाणीये बुडविती । ढकलोनियां देती
पर्वतशिखरीं ॥२॥ एकाजनादनीं रक्षी नारायण । कोण करी
विघ्न तया भक्ता ॥३॥

३४२९. विषादि पाजिती पुरीं ढकलिती । परि निर्भय ती
चिंतीं घेत नाम ॥१॥ संतप्त होउनी पुसताती बाळा । काय वेळो-
वेळां आठविशी ॥२॥ एकाजनादनीं नाम जपे होटीं । मानीच
चावटी बोल त्याचे ॥३॥

३४३०. क्रोधेंयुक्त पिता पुसे, प्रल्हादासी । सांग हृषिकेशी
कोठें आहे ॥१॥ येरू हाणे, जळीं, स्थळीं, काष्ठीं, भरला । व्यापुनी,
राहिला दिशाद्रुम ॥२॥ एकाजनादेनीं, ऐकतांकि मात; ॥ मारि-
तसे, लाथ, स्तंभावरी ॥३॥

३४३१. दुर्जन तो लाथ; मारी, खांबावरी । स्तंभीं, नरहरी, प्रग-
टला ॥१॥ धांवूनिया हरी, आडवा-तो घेतिला । हृदयीं, विहारिला,
हस्तनखीं २ एकाजनादेनीं भक्तां, रक्षण । स्वयें, नारायण, करितसे ३

३४३२. अवतार नरहरी । केली, दैत्याची बोहरी ॥१॥ प्रल्हा-
दासी आलिंगन । स्वयें, देत, नारायण; ॥२॥ भक्तवचनां, मान; ॥
एकाजनादेनीं, सत्य, जाण; ॥३॥

३४३३. स्तंभ फोडीत कटकट । दाढा व्यंकट, विकट । उद्धट,
विर विकट । नरकेशरी ॥१॥ जिह्वा लळळळित, लटलट, ॥ घुरघुरीत,
कंठ । स्वासें, नासापुट, उतट । पिंगट, जटाजूट, दाट, ॥२॥ बाण, सण-
सणाट । वज्र, दणदणाट । नखें, तिखें, तिखट बोट । रागें, फोडी पोट
॥३॥ हाततट सुभट भट । नेत्र, गरगराट । चंद्र, सूर्य; गरगराटरे
॥४॥ शब्द कट कट । साधनीं कष्ट, फुकट, । एकाजनादेनीं नामें
वैकुण्ठपीठरे ॥५॥

ध्रुवचरित्र.

३४३४. सूर्यवंशामाजी; वत्तानपाद राय । सत्यधर्मी, होमपरा-
क्रमी, ॥१॥ भूतांचा मत्सर नाही तेंथें द्वेष । चारी, धर्म निदोष,
चालताती ॥२॥ प्रजेचें समाधान अपत्याचे, परीं । ऐसा, राज्य करी
न्याय नीती ॥३॥ एकाजनादेनीं होउनी, सावधान । ऐका, वर्तमान,
काय पुढें ॥४॥

३४३५. वडील धाकुली ऐशा दोन जाया । संतान तें तया;
नसे कांहीं ॥१॥ वडील, पट्टराणी, ममता; तिजवरी । धाकुलीस
अहरी, क्षणक्षणां ॥२॥ ऐसा, कांहीं काळ, लोटलियावरी । धाकुलीस,
निर्भारी, पुत्र, जाहला ॥३॥ तयाचें तें नाम ध्रुव, पै ठेविलें, । एका,
जनादेनीं जाहलें नवल तेंथें ॥४॥

३४३६. पंच वर्षीचा बाळ खेळे मना खेळ । मेळवोनी मेळ
सवंगडियांचा ॥१॥ संवगड्यांत खेळे विट्टीदांडू चेंडू । नामाचा तो छंदू
मुखी सदा ॥२॥ खेळतां खेळतां राजवाडया आला । न कळे तयाला
राजा कवण ॥३॥ एकाजनार्दनी पाहुनियां बाळ । मोहें त्या
तात्काळ उचलिलें ॥४॥

३४३७. अंकावरी घेवनी खेळवी नानापरी । मोहाची तों थोरी
ऐशी आहे ॥१॥ वडील ती स्त्री येऊनियां पाहे । राजअंकी आहे
कोण बाळ ॥२॥ सापत्न तो भाव धरूनियां पोटी । पदें तया
लोटी अंकावरुनी ॥३॥ रडत रडत तेथोनी मिघाला । एकाजना-
र्दनी आला माता जेथें ॥४॥

३४३८. सगळे मातेप्रती सापत्नें लोंढिलें । म्हणोनी वाटलें
दुःख मज ॥१॥ येरी हाणे बाळा नको करूं खेद । देव नाही
शुद्ध आपुलें तें ॥२॥ आपुलिया दैवी देवें जें लिहिलें । मोगणें
प्राप्त जाहलें आपणासी ॥३॥ एकाजनार्दनी देवाधिण शीण ।
निवारील कोण दुजा बापा ॥४॥

३४३९. माता समाधान करी त्या बाळाचें । परि चित्तें त्याचें
शुंतालें देवी ॥१॥ मातेलागीं पुसे देव कोठें आहे । येरी म्हणे
सबाह्य कोदलासे ॥२॥ एकाजनार्दनी ऐकोनियां मात । केला
प्राणिपात मातेलागीं ॥३॥

३४४०. सबाह्य अभ्यंतरीं देव आहे हा निर्धार । करुनी सत्वर
मार्ग धरी ॥१॥ जुठवी सापत्न माता ऐसा धरुनी हेत । चालिला
त्वरित वनालागीं ॥२॥ एकाजनार्दनीं माता मार्गें लागे । पुढें
लागवेगें पळतसे ॥३॥

३४४१. जाउनी निरंजनीं तप आरंभिलें । धांचे देवा वाहिलें
ओमातसे ॥१॥ आलब्धाना ठेवा वैष्णवांचा रावो । नारद तो हा
हो आला तेथें ॥२॥ पाहिलासे बाळ सुकुमार सांवळा प । दृष्टीं
कळवळा आला मनीं ॥३॥ एकाजनार्दनीं पाहुनी निर्धारिं । मंत्र
द्वादशाक्षरी सांगतसे ॥४॥

३४४२. ठेवूनियां हातें गेला नारदमुनी । मंत्र हृदय भुवनीं

प्रकाशला ॥१॥ उच्चार करितां त्रिभुवन ठेंगणें । विसरला मनें
सापत्न दुःख ॥२॥ आठवे गोविंद साधव अच्युत । वाचेसी
जपत रामनाम ॥३॥ एकाजनार्दनी दासाची कळवळ । धांवला
तात्काळ देवराव ॥४॥

३४४३. वैकुंठीचा राणा येउनी लवलाहें । सुकुमारा पाहे अव-
लोकुनी ॥१॥ धांवूनियां देव गळां घाली मिठी । आळिगिला पोटीं
सद्गदीत ॥२॥ ह्मणे बाळा काय इच्छा पोटीं आहे । माग लव-
लाहें पुरवीन ॥३॥ एकाजनार्दनीं नुठवी दुजी आई । ऐसें
कांहीं देईं मजलागीं ॥४॥

३४४४. ऐकोनियां ऐसें कौमळ उत्तर । भक्त करुणाकर काय
करी ॥१॥ अढळ ते पर्दीं स्थापियेला बाळ । जाहला जयजयकार
तयेवेळीं ॥२॥ नुठवे दुजी आई ऐसा स्थापियेला । आपण निघाला
वैकुंठासी ॥३॥ एकाजनार्दनीं भक्ताचें चरित्र । स्वयें राजीव-
नेत्र वदतसे ॥४॥

३४४५. अनाथाचा नाथ पतीत पावन । ब्रीद सत्य जाण
करितसे ॥१॥ अनंत भक्तांचें अनंत धांवणें । वाढविलें तेंगें नामासाठीं
॥२॥ एकाजनार्दनीं भक्ताचा अंकित । हाकिसरसा त्वरित उडी घाली ३

३४४६. न पाहे यांतीकुळाचा प्रचार । धवि सर्वेश्वर नामासाठीं
॥१॥ आपुलेंचि नाम आपण वाढवी । भक्तपणा मिरवी आपणचि
३ स्वयें अवतार आपणाचि घेत । एकाजनार्दनीं मात ऐका खाची ३

उपमन्यूकथा.

३४४७. होजनि सावधान चित्ता । एका उपमन्यूची कथा ।
एका भावें ऐकतां । सायुज्यता पाविजे ॥१॥ उपमन्यु मागि-
तलें । देवें तयासी दिधलें । तें सांगेन वाहिलें । चित्त देउनी परि-
येसा ॥२॥ ग्राम्हणासी पुत्र झाला । पित्यासी हर्ष वाटला । थोर
कष्टें वाढविला । स्नेहो आशा धरुनी ॥३॥ बाळक तो जाणता ।
पित्यासी उपजली चित्ता । एकाजनार्दनीं तत्त्वतां । वचनार्थ परिसावा ४
३४४८. मातेसी ह्मणे बाळ । दूध पितीं मुलें सकळ । मजही

दूध तत्काळ । माते देई भोजना ॥१॥ मग ते करड्या वांडुनी । जननी काढी शुभ्र पाणी । बारे दूध ह्मणोनी । वाटीये भात काल-
विला ॥२॥ तंव शेजारीं ब्राह्मणें श्राद्ध केलें । तयाचिया घरां जेवा-
वया नेलें । बरवें उत्तम पक्वान्न वाडिलें । नानापरी भोजना ॥३॥
बाळासी वाडिली दूध क्षीरी । तें जेविलें पोटभरी । एकाजनार्दनीं
निर्धारी । गेलें आपुल्या गृहासी ॥४॥

३४४९. गेला आपुल्या गृहाप्रती । बाळ तो निद्रा न करी
रात्री । क्षुधा लागलीसे बहुती । मागे दूधभात जेवाया ॥१॥
पुढें ती करड्या वांडुनी । काडिलें शुभ्रपाणी । येरें टाकिलें थंकोनी ।
ह्मणे माते कालीचें नव्हे ॥२॥ बारे त्या समर्थाचे घरीं । देवें दि-
धलीं दूध क्षीरी । आह्मा दुष्कृताचे घरीं । तें कैचेरे बाळका ॥३॥
कोठें आहे तो श्रीहरी । दाखवी मज निर्धारीं । एकाजनार्दनीं
परी । ध्यान लागलें हरीचें ॥४॥

३४५०. बरवी श्रीहरीची मूर्ति । देव्हारा पूजिली होती । बारे
हा लक्ष्मीचा पती । दूध मागे तयासी ॥१॥ ऐशीं तिघें उपवास करती ।
मातापितरें चितेंत पडती । जन मिळाले बहुती । तयासी उठऊं
आदरिलें ॥२॥ बाळारे तुज कारण । बांधूं सहस्र गोधन । येरु
ह्मणे नायके वचन । मज देईल श्रीहरी ॥३॥ माता ह्मणतां हें
वचन । दूध आणिलें ब्राह्मणाचे घरींहून । एकाजनार्दनीं वचन ।
असंतोषित बाळ तें ॥४॥

३४५१. दूध आणिलें परगृहींहुनी । संतोष नाहीं माझें मनीं ।
श्रीहरी देईल मजलागुनी । तरीच दूध घेईन ॥१॥ पिता ह्मणतां
हें वचन । बाळा तूं अज्ञान । कां वाजिलें अन्नपान । क्षुधा बहुत
पीबितसे ॥२॥ तंव बोले उपमन्यु । भोजन न करी दुधावांचून ।
श्रीहरी देईल मजलागून । तरीच भोजन करीन ॥३॥ देवा त्वां
धुवा अढळपद दिलें । मजलागीं निष्ठुर मन केलें । एकाजना-
र्दनीं बोले । बाळ वाचे सद्गद ॥४॥

३४५२. ऐकोनी दुधाची बोली । कां मनीं निष्ठुरता केली ।
श्रीयाळ सखें राखिली । नगरी नेली वैकुंठा ॥१॥ अंबश्रीच्यार्

मनें
सी
वला

अव-
चोटीं
लव-
ऐसें

काय
कार
राला
विव-

जाण
साठीं
ली ३
साठीं
णचि
ची ३

या ।
गि-
परि-
थोर
ता ।
वा४
जही

बोला । दाहीही अवतार नटला । माझे देखोनी उणिवाला । दूध कांहो न देसी ॥२॥ शरीर कर्वती भेदीन । अष्टांग योग साधीन । भक्तिबळ तुज काढीन । हुडकोनी तत्त्वतां ॥३॥ ऐकोनी तो शब्द कशणा । एकाजनादर्नी धावे जाणा । माक्षिया, भक्ताचीया वचना । उणीवता येऊं नेदी ॥४॥

३४५३. सुदर्शन घेवनी हातीं । पावला तो लक्ष्मीपती । देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला ॥१॥ बाळकें धरिले चरण । देवें दिधलें आलिंगन । करे कुवीळुनी वदन । चुंबनातें दिधलें २ देव झणे बाळक्यातें । काय अपेक्षा माग मातें । बाळ बोलें दूधभातें । मातें देईं सत्वर ॥३॥ हांसे वैकुंठीचा राणा । बाळक हें अज्ञान । एका जनार्दनी शरण । काय मागणें मागत ॥४॥

३४५४. ऐके देवा सावधान । एवढें पुरवावे जाण ॥ दुधावांचुनी दुसरें आन । न मागें मी सर्वथा ॥१॥ मातापिता उपमन्यु । तिथे गडवावरी बैसून । क्षीर सागरीं नेऊन । इच्छा लांची पुरविली ॥२॥ राज्य दिधलें क्षीरसागरीचें । अमर शरीर केलें त्याचें । निल्य दर्शन श्रीहरीचें । सायुज्यता दिधली ॥३॥ एका जनार्दनी शरण । उपमन्यु आख्यान पावन । श्रीव्यासें कथिलें जाण । तेंचि येथें वार्णिलें ॥४॥

सुदामचरित्र.

३४५५. सुदामाः संवगाढी । त्याची बहु मोढी हरीसी ॥१॥ बाळपणीं खेळले खेळ । विद्या सकळ गुरुगृही ॥२॥ कृष्ण द्वारकेसी आला । सुदामा राहिला सुदामपुरी ॥३॥ एकाजनादर्नी सात्रें । परिसा चरित्र भक्ताचें ॥४॥

३४५६. पृथ्वीवरुता दुष्काळ पडला । न मिले कोणाला धान्य कण ॥१॥ समर्थ तीं सत्त्व दाकिती वापुडीं । दुबळ्यां तांतडीं कोण पुसे २ एकाजनादर्नी काळाचें तें मान । सुदामाः ब्राह्मण दैन्यवाणाः ३

३४५७. कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव त्यासी कांहीं न चले ॥१॥ आपुनियां तुण बीज ते भक्षिती । निर्वाहः श

रीतीं चालधित्ती ॥२॥ वस्तींसी त्या ठाव न देती कोणही ।
दुर्बळ म्हणोनि उपहासित्ती ॥३॥ एकाजनादेनीं ऐसें भोगी दुःख ।
तयासी तें सुख स्वप्नीं नाहीं ॥४॥

३४५८. एकाचे अंगणीं राहिला परिवारें । उदर तो न भरें
दुःख करी ॥१॥ कांता पुत्र स्वयें क्षुधेनें मरती । होतसे फजिती
प्रपंचाची ॥२॥ बैसोनियां कांता विचार तो संगे । द्वारके लाग-
वेगें जावें तुझीं ॥३॥ कृष्णजी कृपालु बंधु तुम्हां मानी । एका-
जनादेनीं कांता बोले ॥४॥

३४५९. तयाचिये भेटी जावें उठाउठीं । कृपालु जगजेठी उदार
तो ॥१॥ पूर्वी उपमन्युसी क्षीर सागर दिधला । अढळपदीं ठेविला
बाळ घुळ ॥२॥ राक्षसाचे कुळीं विभिवण जाण । लंकेसी स्थापन
चंद्रार्क तो ३ एकाजनादेनीं उदार सर्वज्ञ । एक नारायण समर्थ तो ४

३४६०. ऐकोनियां ऐसें कांतेचें वचन । चित्त समाधान सु-
दाम्याचें ॥१॥ हाणतसे भेटी रिक्तहस्ते नवजावें । हा शास्त्राचा
प्रवाहो भाष्य असे ॥२॥ देव द्विज गुरु या तिघांचें दहशन । रिक्त-
पणें जाण न घ्यावें जी ॥३॥ एकाजनादेनीं करुनि विचार ।
भेटींचा निर्धार बाणलासे ॥४॥

३४६१. पतिव्रता सती उठोनि सकाळीं । शेजारिणी सदनीं
येती जाहली ॥१॥ अहो माते पती जाती कृष्णदरुशना । कांहीं
तरीं धान्या देई मज ॥२॥ ऐकोनियां ऐसें पतिव्रतेचें वचन ।
जाहलें समाधान चित्त तेणें ॥३॥ एकाजनादेनीं हरिकृपा पूर्णें ।
पोहे दिलें जाण तीन सुष्टी ॥४॥

३४६२. घेऊनि लवळाही गृहासी तीं आली । मनीं संतो-
षली आनंद भरित ॥१॥ पतीसी तत्त्वतां दिले ते पृथक् । बांधा-
वया वल्ल धड नाहीं ॥२॥ शत एका ग्रंथीं वल्हासी बांधोनी ।
निघाला तेथोनि झाडझडा ॥३॥ पतिव्रता बोले लवकरी यावें ।
एकाजनादेनीं बरवें ह्याणोनि निघे ॥४॥

३४६३. निघतां उत्तम शकुन ते जाहळे । तेणें संतोषलें चित्त
ल्याचें ॥१॥ तांतडीनें द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टीभरी
२ एकाजनादेनीं द्वारपाळ पुसती । तुझीं शोण तें निश्चितीं सांगां द्विजा ३

३४६४. करुणावचनीं बोलतसे स्ववाणी । कृष्णाचा बंधु जनीं म्हणताती ॥१॥ ऐकोनियां दूत हांसती मानसीं । जगदबंधु सर्वांसी होय हरी ॥२॥ एकाजनादर्नीं वंदुनी सांगती । द्विज एक अवचितीं बंधु म्हणे ॥३॥

३४६५. सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । बाळपर्णीचा जाण सुदामा तो ॥१॥ उठोनी सत्वर धावे आलिंगना । वैकुंठीचा राणा लवलाहें ॥२॥ एकाजनादर्नीं देउनी आलिंगन । आणिला संवोखून सुदामा तो ॥३॥

३४६६. आणूनियां सिंहासनीं बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार ॥१॥ वस्त्र अलंकार देउनी गौरविला । मग पुसता जाहला क्षेम सर्व ॥२॥ अष्टनायकांदि मिळालीसे मांदी । नमिती आनंदी सुदाम्यासी ॥३॥ एकाजनादर्नीं सारुनी भोजन । सुखरूप शयन करविलें ॥४॥

३४६७. प्रातःकाळ जाहला मिळाल्या नायका । उष्णोदकें देखा अभ्यंगिती ॥१॥ सोळा सहस्र शत अष्टत्यानायका । विनोद तो देखा मेहुणपणें ॥२॥ घालूनियां स्नान वस्त्र अलंकार देती । भोजन सारिती यादव पंक्ती ॥३॥ एकाजनादर्नीं बैसले निवांत । मग कृष्णनाथ काय बोले ॥४॥

३४६८. वहिनीनें आह्वां काय धाडियेलें । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥ म्हणे माझें वस्त्र ग्रंथी कोठें आहे । तंव तीं आणुनी देतसे जगन्माता ॥२॥ बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्त्वतां बोलतसे ॥३॥ सोडोनियां ग्रंथी समग्र ते केले । पुढें वोडविले कर देवें ॥४॥ एकप्रास मुखीं घालितांचि जाण । एकाजनादर्नीं खूण समजली ॥५॥

३४६९. मनामधीं तर्क करी भीमक बाळी । त्रैलोक्याचि सकळीं देईल राज्य ॥१॥ ह्मणोनी विनोदें धरीतसे हात । एक प्रास मुखांत घालितांचि ॥२॥ आम्हांसी तों कांहीं प्रसाद जी दावा । खूण ती केशवा कळली मनीं ॥३॥ एकाजनादर्नीं हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांहीं ॥४॥

३४७०. अंतरीं विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरीं फार कष्ट ॥१॥ विश्वकर्मांलागीं पाचारिलें तेव्हां । सांगतसे निर्मावा ग्राम-ऐसा ॥२॥ जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगीं ॥३॥ एकाजनार्दनीं तुष्टलासे देव । मग कैचें भेव दैन्याचें तें ॥४॥

३४७१. सर्व सामोझी ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥ विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥ एकाजनार्दनीं ऐसें करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥

३४७२. काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्रीं जळ ॥१॥ एक मास येथें राहिलों निवांत । घरची तों मात न कळे कांहीं ॥२॥ जोडोनियां हात विनवी चक्रपाणी । आह्ना मज-लागुनी थावी आतां ॥३॥ एकाजनार्दनीं नाटकी तो देव । दावि-तसे भाव भक्तालागीं ॥४॥

३४७३. रुक्मिणीसी सांगे स्वयें कृष्णनाथ । याचें वस्त्र त्वरित आणूनि थावें ॥१॥ आणूनियां ग्रंथी देई जगन्माता । वस्त्र अलं-कार तत्वतां काढुनी ठेवा ॥२॥ जीर्ण तें वस्त्र करुनी परिधान । वंदिले चरण कृष्णजीचे ॥३॥ एकाजनार्दनीं करुनी नमन । निघाला ब्राह्मण तेथोनियां ॥४॥

३४७४. ग्रामाचे बाहेरी येवोनि श्रीहरी । सुदाम्यासी भेटुनी करी समीधान ॥१॥ जोडोनियां हात विनवी सुदामा । पूर्ववत प्रेमा असों थावा ॥२॥ एकाजनार्दनीं बोलोनियां ऐसें । तांतडी निघतसे क्रमीत मार्ग ॥३॥

३४७५. बहुत विचार करीत मानसीं । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥ आह्नासी तों पूर्ण दरिद्र भोगणें । तेथें नारा-यणें काय कीजे ॥२॥ एकाजनार्दनीं करीत विचार । चालिला सत्वर ग्रामपथें ॥३॥

३४७६. चालतांना वाटें अपूर्व देखिलें । मनीं हाणे वहिलें द्वारका दिसे ॥१॥ श्रमलासे मनीं न सुचे विचार । हाणे द्वारके

सत्वर कैसा आलों ॥१॥ एकाजनादर्दी करी कवचुक । प्रधान
सेवक दूत आले ॥३॥

३४७७. सन्मानुनी ब्राह्मणा राज्यां वैसविलें । चित्त आनं-
दलें सुदामयाचें ॥१॥ तुष्टला नारायण दिधली सुवर्ण नगरी ॥
द्वारकेसम पुरी पोद्दांसाठी ॥२॥ भक्ताचे मनोरथ पुरवी वैकुंठ-
पती । ऐसी ज्याची कीर्ति त्रिभुवनी ॥३॥ एकाजनादर्दी देव तो
तुष्टला । राज्याधीश केला अकिंचन ॥४॥

संदीपनकथा.

३४७८. आवंती क्षेत्रवासी । होते संदीपन ऋषि ॥१॥ कृष्ण
बळिराम सुदामा । आले सदगुरूच्या ग्रामा ॥२॥ लोटंगण
नमन करिती । कर जोडीनी तिष्ठती ॥३॥ स्वामी करा अंगिकार ।
आही विद्यार्थी अनुचर ॥४॥ अनन्य भावें आलों शरण । एका
विनवी जनार्दन ॥५॥

३४७९. करिती सदा संमार्जन । आणि गोमूत्र जीवन ॥१॥
वह्ने पात्रे प्रक्षाळिती । गुरु सेवेतें सेविती ॥२॥ चौदा विद्या चौ-
सष्ट कळा । शस्त्रास्त्र धनुर्विद्या सकळा ॥३॥ उपासना बीज मंत्र ।
आत्मज्ञान देव शास्त्र ४ गुरुसेवे सर्व प्राप्ती । एकाजनादर्दी विनंती ५

३४८०. गुरु पत्नी आज्ञापिलें । तीघे इंधनासी गेले ॥१॥
घोर कमिती कांतार । साक्षा बांधोनी काष्ठभार ॥२॥ राज्ञ झाली
सुष्टला वारा । मेघ वर्षें सुसळ धारा ॥३॥ ह्याणे चर्पळ्या गांरा
रिचवती । तिघे थरथरा कांपती ॥४॥ म्हणे एकाजनादर्दसु ।
मग उदया आला भानु ॥५॥

३४८१. कळला गुरूसी वृत्तांत । आले वन धुंडाळीत ॥१॥
गुरु शिष्या हांका बारी । तिघे आले त्या अवसरें ॥२॥ पोटासी
धरनी आणिले घरां । उतरिला काष्ठभाश ॥३॥ सुख कर्वाळुनी
हातें । वर दिला सदगुरुनाथें ॥४॥ म्हणे मागा गुरुदक्षिणा ।
एक विनवी जनार्दना ॥५॥

३४८२. मरा बोले संदीपन । माझा पुत्र दे आणून ॥१॥

स्नान करितां अकस्मात् । बुडाला तो सागरांत ॥२॥ गोष्ट ऐ-
कोत्री रामकृष्ण । गेले समुद्रीं धाऊन ॥३॥ सिंधु पायासीं लागला ।
शुश्रूषु पांचजन्ये नेला ॥४॥ शोधोनी वाधियेला नित्य । शुश्रूषु नाहीं
तेथे ॥५॥ वाधियेला पांचजन्य । एका त्रिज्वी जनाईन ॥६॥

३४८३. पांडवाचे गृहीं जाण । असंख्य जेविले ब्राह्मण ।
धर्माचे विस्मित मन । संख्येलागीं ॥१॥ तें कळलें वैकुंठा । निर्मिती
तेव्हां घंटा । तेव्हां तें गर्जे देखा । संख्यानाद ॥२॥ तेथे व्यास
देवाचा सुत । शुकदेव अवधूत । ब्राह्मण शेष व्हावें प्राप्त । हाणोनी
येता जाहला ॥३॥ रात्रसमयीं सुखीं एकीं । शीत घातलें मुखीं ।
घंटा नाद सकळींकीं । ऐकिला कानीं ॥४॥ कृष्ण पाहे ध्यानीं ।
शुकदेव आणिला धुंडोनी । पूजा नमस्कार करुनी । गेलासे वना ५
एकाजनाईनीं जाण । धर्म केला प्रश्न । तोचि सखा श्रीकृष्ण । सांगतसे ६

३४८४. धन्य काशीपुरी धन्य काशीपुरी । जेथे वास करी
विश्वनाथ ॥१॥ तयाच्या दर्शनें प्राणी मुक्त होय । चारी मुक्ती
पायां लागताती ॥२॥ भागीरथी स्नान जयालागीं घडे । समूळ हें
झडे पाप त्याचें ॥३॥ काळभैरवाचें दर्शन घेईल । तात्काळ जाईल
वैकुंठासीं ॥४॥ प्रदक्षणा पंचक्रोशीची जो करी । होईल अधिकारी
सर्वस्वाचा ॥५॥ धुंडिराजस्वामी दृष्टी जो न्याहाळी । होईल त्या
होळी सर्व पापा ॥६॥ तेथे जाजनियां करी अन्नदान । तया
नाशयण हृदयीं वसे ॥७॥ एकाजनाईनीं नित्य काशीवास ।
परम सुखास पात्र झालों ॥८॥

रामरावणाची एकरूपता.

३४८५. रावण झणे नवल चोज । माझे कटक पारखें मज ।
अश्व आणि नरगज । रामजी स्वये ॥१॥ निशाचर वीर । राम जाले
साचार । रामरूपे वानर । सरसावले ॥२॥ युद्धीं ठक पविले लंका-
नाथा । जीकचि पारिखा आतां । इंद्रियांची सत्ता । रामरूप जाली
॥३॥ शस्त्रांचे तिखटपण । राम जाला आपण । शत्रु मित्र संपूर्ण ।

राम स्वयें ॥४॥ युद्धीं पारखें अंतःकरण । मन जालें उन्मन ।
 अहं तें सोहं जाण । ह्योउनी ठेलें ॥५॥ चित्त जालें चैतन्य । बुद्धि
 ते समाधी धन । देह तो विदेह पूर्ण । राम जाला ॥६॥ रामें पारखें
 केलें लंकागड । दड राम जाला दुर्ग आगड । न झुंजतां अवघड ।
 घेतला रामें ॥७॥ रामें घेतलें घर । राम जाला कलत्र पुत्र । अव-
 यव अलंकार । राम झाला ॥८॥ मी झणें हा अवघड गड । तंव
 राम जाला गडीचे दगड । महाभार अति गुड । राम जाला ॥९॥
 आतां कायसी निज देह निकुंभिला । येथें कोण मानी मोह कुंभ-
 कर्णाचे बळा । बळाच्या सबळ बळा । राम जाला ॥१०॥ एकाजना-
 र्दन । नीजभावे युद्ध पूर्ण । रावणचि आपण । राम जाला ॥११॥

३४८६. रामें रावण रणीं । निवटिला निजबोध बाणीं । येह
 सर्वस्व मानुनी । निज सुखीं जाहला ॥१॥ दहा मुखार्ते छेदिलें ।
 शेखीं विश्वमुखे केलें । रणीं रामें सुख दिधलें । परम सुख ॥२॥
 राम तो वैरी नव्हे राजा । सखा जिवलग माझा । दहा मुखें वास
 भुजा । फेडिला केव ॥३॥ नश्वरराज्य नेलें । रावणपण गेलें । अक्षयीं
 राज्य दिधलें । श्रीरघुनाथें ॥४॥ माझे देह संदेह छेदिले । कीं
 वेदामृत पाजिलें । ऐसें बोलतां बोलें । बोलवेना ॥५॥ राम रावण
 रणीं । बोधाची श्रोतः धरणी । एकाजनार्दनीं । मिनले एकपर्णीं ॥६॥

सीतामंदोदरीची एकरूपता.

३४८७. मंदोदरी पोटीं । सितेसी व्हावी भेटीं । तयेसी करूं
 गोष्टी । स्वानुभवे ॥१॥ तंव दशानना भनीं । वश्य व्हावी शयनीं ।
 धाडिली अशोकवनीं । मंदोदरी ॥२॥ तव दृश्या दृश्य मिळे ।
 विरालियाही वरदळे । मिनलियां प्रितीं मेळे । अहंत्यानें ॥३॥ परे-
 सहित गोष्टी । परतोनी पडली मिठी । शब्द सिमाला पोटीं ।
 नभाचिये ॥४॥ निखळ सावधानें । बोलविण बोलणें । परिसती
 शहाणें । सर्वांग श्रोते ॥५॥ तैथींची ही मात । अहाच न चढे
 हात । जीव हा जीवा आंत । घाल्नि पहा ॥६॥ नवल मंदोदरी
 छंदु । सितेसी अनुवादु । रामरूपीं संवादु । स्वानुभवाचा ॥७॥

राम सकळ देहोदेहीं । रावणी काय नाहीं । दुराग्रह तुझा ठायीं ॥
 जानकीये ॥८॥ राम सकळ देहीं आहे । रावणे केले काये । हेचि
 सांगणे माये । विषाद करोनी ॥९॥ रासीं ठेवुनी रति । रावणी
 अति प्रीति । करितां काय स्थिती । उणी होये ॥१०॥ येरी झणे
 अभेद रामराणा । उरी कैची रावणा । साचची मीतूपणा । ठाव
 नाहीं ॥११॥ ऐशिये हातवटी । रावणां कैची भेटी । समूळ तुझिया
 गोष्टी । आहाच मे बाई ये ॥१२॥ राम व्यापक कीं एकदेशीं ।
 सांगे पां मजपासीं । सकळ देह त्यासी । रिते कीं पूर्ण ॥१३॥ येरी
 म्हणे रावणा वेगळें देख । व्याप्य असावें एक । तरी त्यांसी व्यापक ।
 होईल सुखें ॥१४॥ व्याप्य व्यापक दोन्ही । गेलीं हारपोनी । राम
 रावण मानी । कवण तेथें ॥१५॥ दृश्याचिये भेटी । दृश्यपणेंसी
 उठी । तेंगेंसी झालिया तुटी । तेंही नाहीं ॥१६॥ नाहींपणें असे ।
 असे तेंचि विसे । तेथें रावणाचें विसे । कायसें मे बाईये ॥१७॥
 तेथें अवस्था मंदोदरी । स्वेद कंप शरीरीं । चढली आनंद लहरी ।
 स्वाभुमवाची ॥१८॥ कष्टी म्हणे माय । देखिले तुझे पाय । सुख
 झालें काय । केवीं सांगो ॥१९॥ ऐसें बोलतां बाष्प कंठीं । मन
 मागुती तुठी । चित्तें घातली आठी । चैतन्यासी २० पाहे सावधान ।
 निरसूनियां मन । रामरूपीं नयन । निडारले ॥२१॥ न्याहाळितां
 आत्मबिंब । उचटत आहे नभ । तंव त्या दोघी स्वयंभ । तेचि जाह-
 लिया ॥२२॥ एकाजनार्दनीं । एक जालिया दोन्ही । ऐसिये
 अशोक बनीं । शोक कैचा मे बाईये ॥२३॥

शिवशक्ती-विवाह.

३४८८. हेमधतच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या
 धुर्जटी वरियलें ॥१॥ मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा ।
 अगुणाचा ह्यातारा रूप नाहीं ॥२॥ नांवा येव्हाडिया बाळा
 अति वृद्ध नोवरा । कुंधारीच्या संसारा शून्य जालें ॥३॥ येणें
 जाणें ठेलें भोगणें खुंटलें । नारदाचेनी बोलें ऐशीं दशा ॥४॥
 काममारी तया दिधली हे बाळा । ईशिया कपाळां कवण जाणे

॥५॥ शकुनालागीं दासी उभ्या-पूर्ण कळसेसी । पांच मुखें वरासी
 तिन्ही डोळे ॥६॥ दारा वरु आला मुद पै बोवाळा । साजुकासी
 घाला माळ गळां ७ सासु ह्याणे कवणा दिधली दुर्बुद्धि । विकल्पाचा
 नेदी गोमाशा लावी ॥८॥ लम घडी आली अंतरपाद्द धरा ।
 अतिशयें नोवरा उंच देखा ९ डोळ्यासी पुरे ऐसा नव्हे का नोवरा ।
 अंतरपाद्द पुढा काय धरूं ॥१०॥ कन्यादान वरा गोत्र पै उच्चार ।
 वृद्ध परंपरा आहे वेगीं ॥११॥ वापु तो नाठवे माय ते मी नेणें ।
 कुळगोल लाहणें नाही आह्मां ॥१२॥ बहुला वधुवरें संभ्रम सोहळा ।
 अक्षवाणें बाळा करूं आल्या ॥१३॥ तंव कंठीचा वासुकी दिपा फण
 करी । धुधुःकारें नारी पळालिया ॥१४॥ प्रातःकाळ जालीया काढी-
 ला भस्मारा । विभूती शरीरां लावियेली ॥१५॥ अगे हा काळाचाही
 काळु नव्हे धारी जाणा । संसारीं लाहाणा जांवई नव्हे ॥१६॥ लग्ना
 येरे दिसीं उठणें मांडलें । धवळ आरंभोलें संभ्रमेंसी ॥१७॥ धवळा-
 माजी गाणीं गाईलें रामनाम । ऐकोनियां प्रेम वरा आलें ॥१८॥
 रामनाम ध्वनी ऐकतांच कानीं । स्वेदु कंपु नयनीं अश्रु आले १९
 उन्मळितां दृष्टी वाष्प दाटे कंठीं । मूर्छा पूर्ण सृष्टी विकळ पडे ॥२०॥
 वरा पायरवूं रक्षा पै कपाळा । त्रितीय नेत्रीं ज्वाळा उठलिया
 ॥२१॥ नोवरा हा नव्हे संसारु विवसी । देहभावं कवणासी नेदी
 उरीं ॥२२॥ वेगीं वधुवरा चौक न्हाणें करा । उकलिते सुंदरा जटा-
 भारु ॥२३॥ वराचिया माथां सोज्वळ सुंदरी । येरी म्हणे नोवरी
 मी महेशाची ॥२४॥ गौरी ते अधागीं सवतीं वैसे माथां । ऐसी
 याची कांता उमा केली २५ हा अकुळी अती वृद्ध कां केला समंशु ।
 जिवेसी विरोधु पाडिला साचें २६ जेथें वडीलाधारें नाही तेथें बोळ-
 वण काई । कुबारी कवणें ठायीं दिधली देखा ॥२७॥ जेथे संधात
 अभाव तेथे बंचा येव जात्रो । जिण्यामरणा ठावो नुरेची ईसी
 ॥२८॥ विवेकेसी जेथे परतलिया श्रुति । गौरी त्याचे हातीं लावि-
 येली ॥२९॥ माया माहेर खुंटलें संकल्पें तुटलें । ममत्व विटलें
 आजिचेनी ॥३०॥ बहु काळा जुनाटु त्यासी शेषपाटु । संसारा शेषदु
 जाला माये ॥३१॥ एकाजनादनीं प्रकृति प्राणेश्वरें । मिरवती
 मोहरें एकपणें ॥३२॥

गंगा-गौरी-कलह.

३४८९. जगाच्चा जो पिता । म्हणसी ईश्वरु नियंता । त्यासि
विद्या अविद्या दोषा कांता । एकी माथां अर्धोगी ॥१॥ पाहतां
ईश्वर करणी । माथां बैसविली राणी । हा माहिजा वेदां पुराणी ।
गाती कीर्तनीं निरंतर ॥२॥ अविद्या आणि ईश्वर । दोहां मांडिला
घराचार । कैसी अनन्य भक्ति सधर । आवडी थोर पै देखा ॥३॥
दोषां एकची नसणें । दोषां एक सत्ता वैसणें । एकें अर्गां दोनापणें ।
संपादणी करिताती ॥४॥ दोषां एकची चाखणें । दोषां एकची
देखणें । दोषां आनु माजी असणें । सावकाश सहजें ॥५॥ दोषां
आवडी कैसी देख । येरयेरांविण नेधे उदक । दोषां मिळोनी एक
सुख । अति संतोष येरयेरां ॥६॥ जें उभयां मेळविलें । तैचि शिवा
शिवत्व कळे । प्रियानें देखतां सगळें । शिवत्वही सांडिजे ॥७॥
दोषां एकत्र वसणें । दोषां मिळोनी एक करणें । दोषे वर्ततां एकें-
प्राणें । दोनी दावणें एकपर्णां ॥८॥ शिवत्व लोपुनी शिवें । अंगा-
वरी धाढविलें शांभवे । येरी पतिव्रता अहेयें । रूपें जाविं शिव पूजां
॥९॥ दोषांपासुनी जालें जग । परि न दिसे तिसरें अंग । न तुटे
अनन्यमिळणी योग । भिन्न विभाग दाखयितां ॥१०॥ पतीविण
जे पतिव्रता । अवधीच विरे पै तत्त्वतां । जीविण असतुची नसतां ।
होये सर्वथा गोसावी ॥११॥ शिव निःसंगु जो पै सदा । क्रिया कर
णेंविण नुसुधा । त्यासही सुखदुःखाची बाधा । या प्रमदा भोगविजे
॥१२॥ यापरी तो नोवरा । अविद्या गोविला घराचारा । मग
त्याचियाची शरीरा । अर्धोगी बैसविली ॥१३॥ गंगे न देखवे
दृष्टी । सवतीमत्सरु उठिला पोटी । सद्विभागें जटाजूटी । होती
मुकुटीं मौळली ॥१४॥ सद्विद्या गंगा मुगुटीं । वैराग्याचे प्रवाह
लोटी । शिवाची उपरमली दृष्टी । न करी गोष्टी भोगाची १५ अखंड
वसे ते एकांती । प्रकृती न साहे पावती । सांडुनी अवधी हे प्रवृत्ति ।
मग अद्वैतीं रहिवासू ॥१६॥ ते संधीं आला नारदमुनी । देखोनी
शिव शंकला मनीं । मग बैसला तो ध्यानीं । झणे कळी हा झणीं लावा
॥१७॥ गुज सांगितलें प्रियेसी । वेगीं लावी ऋषीसी । हांसें आलें

नारदासी । मग कलहासी उतपादी ॥१८॥ नारद नमी पार्वतीसी ।
 सांगें शिव कैवि गुंतले ध्यानासी । आवो तूं भोळी ऐसी कैसी । तो-
 आणिकीसी रतला ॥१९॥ मी कळीलावा हें पुढें । माझे वचन मा-
 निसी कुडें । पैल पाहें मुगुटाकडे । दिसे रूपडें सुरेख ॥२०॥ आधींच
 तंव ते उताविले । बरी नारदें चेतविली प्रबळ । मज असतां
 कोण गे बरळ । मुकुटी बसे मोकाट ॥२१॥ येरी म्हणे बाई तुझी
 कां नेणा । शिव शिवप्रिया मी अंगना । मान राखो वडीलपणा ।
 कोपू मना नाणावा ॥२२॥ पाप जया वसे पै गा । तेंणें आळिगिजे
 गंगा । ते तूं जडलीसी शिवा अंगा । नातळे लिंगा उधटे ॥२३॥
 माझेनीं अंगे पाप पळे । हें जाणिजे जाश्वनिळे । विष निस्तरिजे
 माझेनी मेळे । द्वेष कुटिलें सांडि पां ॥२४॥ चडला कोपाचा बासट ।
 गंगे तुझा बहु गे नेट । ठकारें भुलविला निळकंठ । माझा वीट घालिती
 ॥२५॥ अगे तूं गौतमें नेलीसी । निर्लजे मागुती आलिसी ।
 येरी म्हणे शिवें रावणा दिघलीसी । माझेनी वापें सोडविलें ॥२६॥
 गंगे तूं नसुधें उदक । तुजमाजी कई रमणीय सुख । येरी म्हणे
 जनीं व्ययक । जेणें मस्तकीं धरियलें ॥२७॥ अगे तुज जवळी
 भगवें । आणिक घोडिके आघवें । जव्याळ गाव्याळ तुजसवें ।
 तेंथें काय शिवें भोगिजे ॥२८॥ गिरिजे नोळखिती पायरी । मी
 मस्तकीं तूं पायांवरी । तुझ्या अंगां दोष भारी । परि नव्हेरी भोळा
 हा ॥२९॥ जें गे झालें तुझें लभ । भटां झालें वीर्यखलन । येव्हडें
 अंगांचें लक्षण । कैवि मस्तक इच्छिती ॥३०॥ गंगे तूं वाजट गळ-
 दट । माथां बाहिलिती धीट । कांहीं न बोलती नीट । विद्या
 उद्भट तुजमाजी ॥३१॥ अगे तूं शिवें शापिलिती । तें गे शांतनूनें
 नेलिती । तेंथें हिंवसुतें व्यालिती । कैवि आलीसी मस्तका ॥३२॥
 उमे भीतसां तुझिया कोपा । आगीं रिघोनि मारविलें वापा । नर-
 सुरां आदं पहा पां । सुधी संतापा पै नाहीं ॥३३॥ दक्षा मारविलें
 यज्ञिष्ट । ब्रह्महत्या तुझा वांटा । येव्हडा अंगां दोष मोठा । झणें
 नीळकंठा आतळती ॥३४॥ गंगे तुजमाजी खळाळ । तेंणें तूं गर्जेसी
 सबळ । शिवें सोसिजे खळखळ । माझे कपाळ उडिलें ॥३५॥
 माझे लागतां खळाळ । तरले सुरनर सकळ । तुझेंचि कां कठीण

कपाळ । द्वेषे छळण करितेसी ॥३६॥ गंगे तुज ऐसी ओंगळ । आन न देखें मी कुशिक । मच्छ कच्छ विष्टा तें जळ । आणि शेवाळ सर्वांगीं ॥३७॥ ऐकोनि गंगे आलें हांसें । काय बोलसी वावसें । चराचर जें दिसतसे । तें तें असे मजमाजी ॥३८॥ गंगे तूं जासी सागरा पोटी । हें प्रत्यक्ष जगु देखे दिठी । पुराणीं ही त्याची गोठी । गंगा सागर गामिनी ॥३९॥ उभे तुझा खोटा भावो । गिरीसागर माझा देवो । शिवावांचोनि पहा हो । गमनागमन मज नाही ॥४०॥ गौरी गंगेतें ह्मणे धांगडी । येरी ह्मणे घर रिगालिसी आवडी । वापें बेल बहावया मिसें लाविली गोडी । तैसी फुडी मी नव्हे ॥४१॥ वमें क्रोधें चढल्या क्रोधा । नारदु हांसतु खदखदा । भालिया भिनलों विनोदा । दोहींच्या शब्दा साक्षी तो ॥४२॥ तुज कुटिल जाणेनि मानसीं । शिव तारकु ब्रह्म उपदेशी । भावो नाही त्या वचनासी । छळू जासी श्रीरामा ॥४३॥ देववचनीं नाही भावो । तंववरी न तुटे देह संदेहो । कैसेनि राहे काम कलहो । न्याय अन्यायो न कळे ॥४४॥ तूं आविद्या सदा विन्मुख । यालागीं नेणसी निज सुख । जगाचे देखसी दोख । कामें सुख मानिसी ॥४५॥ आम्ही तंव शिववचनीं सन्मुख । अखंड आह्मा आत्मसुख । शिवावांचूनियां देख । आन नाही सर्वथा ॥४६॥ तुझा जावयासी द्वेष । कळे भांडण्याचें मिष । कलहो अंतीं उपजे सुख । परम निर्दोष त्या नांव ॥४७॥ पाहे पां मुळींच्या मिळणी । आम्ही तुझी एकी दोषी-जणी । शिणालिसी माय गे बहिणी । द्वेषु मनीं न धरावा ॥४८॥ जें सांगितलें सदाशिवें । तें हृदयीं धरावें निजभावं । तेणें द्वेषाद्वेष न संभवे । पालट पावे वृत्तीशीं ॥४९॥ त्याची वृत्ति परतोन पाहीं । देहीं प्रगटेल विदेही । मग देह विदेह दोन्ही नाही । निजतत्त्व ठायीं होऊनि ठासी ॥५०॥ ऐकतां गंगेचें वचन । गिरिजे चालिलें स्फुंदन । धांवूनि दिधलें आलिंगन । समाधान पै झालें ॥५१॥ ते वेळीं भिनलें मनमान । उपनिषदा पडिलें मौन । देखणें ठेलें भिन्नाभिन्न । शिवचैतन्य अनुभवीं ॥५२॥ शिव तो निजरूप सकळ । गंगा सच्छक्ति निर्मळ । येरी आविद्या क्षपळ । नारदु केवळ निजबोधु ॥५३॥ दोही शक्तीचा फिटला भेदु । सकळीं सकळां शिद्युचि श्रुधु । एकाजनादींनीं बोधु । परमानंदु प्रगटला ॥५४॥

रुक्मिणीस्वयंवर.

हळदुली.

३४९०. काढिली हळदुली लखलखीत सोजवळी । जन्म ब्रह्म-
 चळीं झालें तिये ॥१॥ अति सूक्ष्मसुरंग शोभवित अंग । ज्यासी
 होय भाग्य त्यासीच लागे ॥२॥ शेष कूर्मासनीं सतशास्त्रि-
 पासूनि । भूमिका शोधूनि शुद्ध केली ॥३॥ तयावरी देख बहुले
 सुरेख । देखतांचि सुख होय मना ॥४॥ उटिती वधुवरें हळदुली
 स्वानंदें । लाज मध्यें मध्यें परम प्रीति ॥५॥ नोवरा मेघःशाम
 बहुला पुरुषोत्तम । उटणीं या संप्रम मूल केलें ॥६॥ कृष्णमेतु
 अलंकार लेवूनि सनागर । वैसली सुंदर वामभागीं ॥७॥ वरा-
 अंगीं भली नोवरी विवली । ह्यणती प्रकाशली पुरुषोत्तमें ॥८॥
 नोवरी शहाणी आपुला निजगुणी । वश्य चक्रपाणी कहनि ठेली
 ॥९॥ मुळें पाठविल्या आल्या वारा सोळा । करवली
 वेल्हाळा उन्मनी चाले ॥१०॥ पदोपदीं त्याग करितसे आनेग ।
 वराचें तें अंग टाकूनि आली ॥११॥ आणिक नवजणी आल्या
 वन्हाडिणी । जयाच्या वचनीं वरु वर्ते ॥१२॥ त्या हितागुजा-
 चिया वरा निजाचिया । सदा यशाचिया काय समीप असती
 ॥१३॥ सकलांमाजी वृद्ध शांति पै प्रबुद्ध । ते ह्यणे हा विध
 ऐसा आहे ॥१४॥ सर्व स्वयंवरा कुरवंडी करा । मग पांय धरा
 उटणीया ॥१५॥ उजळूनियां वाती अक्षता पै देती । भीमकीये
 ह्यणती वेगु करीं ॥१६॥ तंव भवया देऊनि गांठी न पाहे ते
 दिठी । सखी ह्यणे गोठी कळली मज ॥१७॥ तंव शांति ह्यणे सरा
 सांगेन तें करा । कुरवंडी या वरा ऐसी नोहे ॥१८॥ जया दीप-
 मेळी नाहीं धूम काजळी । तो दीपु उजळी निरंजना ॥१९॥
 ऐकोनि ते वेली भीमकी आनंदली । मनीं ह्यणे भली साधु होसी
 ॥२०॥ मनोगत कळे ऐसैं संवादी जै मिळे । तैं दैवें न कळे काय
 वश्य झालीं ॥२१॥ तेज वीज रूप प्रकाश अमूप । चिद्रत्नाचे
 दीप भीमकी लावी ॥२२॥ ते प्रकाशतां प्रभा सूर्य लोपे उभा ।

कोंदलेसे नभा लखलखांत ॥२३॥ तो पहातां प्रकाश अवघा
 हृषिकेश । तंव तंव उल्हास भीमकीयेसी ॥२४॥ त्या प्रकाशा-
 वेगळी न निवडे ते बाळी । निजभावे वोंवाळी प्राणनाथा ॥२५॥
 धन्य तुझे दैव सिद्धि गेले भाव । घेऊनियां नांव पाय मागे
 ॥२६॥ येरी ह्मणे पोटीं काय बोलों ओठीं । नांवाची हे गोठी
 नाहीं यासी ॥२७॥ याच्या नामभेदा नेणवेचि वेदां । नेतीं
 म्हणोनि सदा परतला तो ॥२८॥ जेथें रूपाचा दुकाळ
 नामाचा विटाळ । उच्चाराचा चळ केवि चळे ॥२९॥ ह्मणे
 कळलें आतां गो इंद्रियां नियंता । गोवळा म्हणतां दोष
 नाहीं ॥३०॥ ऐसें विचारुनी वाळा न्याहाळी चरणकमळा ।
 मग म्हणे गोवळा पाय देसी ॥३१॥ तंव पिटिली टाळ्या टाळी
 हांसीजे सकळी । भीमकीया रांडोळी । भली केली ॥३२॥ त्या
 वचना संतोषला देतुसे पाउला । वर्तती आंतुला खुणा दोषे
 ॥३३॥ कृष्ण बहु काळा उटी वेळोवेळां । उटुनी सौज्वळा करूं
 पाहे ॥३४॥ जें कृष्णअंगीं लागे तें मागुतें न निघे । मळी लाग-
 वेणें निघेल केंची ॥३५॥ मळी काढावयालागीं पाहे नख भागी ।
 अभिन्नव तें अंगीं देखिलें ॥३६॥ सहित रवि चंद्र आणि क्षिर-
 सागर । विंबले अरुवार नखामाजी ॥३७॥ शेपाचिया बहुल
 श्रीकृष्ण नोवरा । उटणें सुंदरा करवी त्या ती ॥३८॥ तेथें वऱ्हाडी हे
 देव वैसलेजी सर्व । अकूर उद्धव चवरें ढाळी ॥३९॥ देवकन्या
 वऱ्हाडिणी भोंवत्या सवासिणी । हळदी लावी चरणीं क्षिरा-
 तमजा ॥४०॥ ऐसें कृष्ण नखीं देखे एकाएकीं । देखतां भीमकी-
 मुच्छीत झाली ॥४१॥ तेथें अश्वासीत गुरु म्हणे स्थिर स्थिर । निर्धा-
 रेसी धिर धरी वाळे ॥४२॥ तंव वाष्य दाटे कंठीं स्वेदकंप
 जाली गोरटी । उन्मळीतां दृष्टी होउनी ठेली ॥४३॥ तंव धांवि-
 न्नीला धाये ह्मणे झालें काये । झणें तुज माये दिठी लागे ॥४४॥
 जें दृष्टी देखिलें तें न बोलवे बोलें । घायें ते वरिले संज्ञें ॥४५॥
 कृष्ण ओहणीचें विरडे फेडी आपुले चाडे । सुभद्रा हें लाडे
 बोलतीसे ॥४६॥ मेहुणे ह्मणती जगजेठी जाणें हातवटी । यमु-

नेच्या तटीं अभ्यासू केला ॥४७॥ तंव यादव ह्याणी कृष्णा
 उशिर कां येसणा । बिराडिया फेसणा पाडूं आह्या ॥४८॥ झुंजारा
 विराचें बिरडें फेडिलें । मग ह्ये परणीलें राजबाळे ॥४९॥ कृष्ण
 पाहे दृष्टी तंव बिरडें सुटे गांठी । कांचोळी समदृष्टी द्वैताची
 फेडी ॥५०॥ पाहा गें नवल केलें डोळांचि उगविलें । बिरडें
 काडिलें नयनत्रळें ॥५१॥ कृष्णदृष्टीपुडें फिटें संसार बिरडें । मग
 हें केवढें नवल यासी ॥५२॥ व्रत तप याग करितां न टिके अंग ।
 परि भाग्य सभाग्य भीमकांचें ॥५३॥ मुखां मुख सन्मुखी बैस-
 विली भीमकी । लाजें अभोमुखी होउनी ठेली ॥५४॥ तंव तळीं
 कृष्णमुख देखिलें सन्मुख । पाठिमोरी देख होउनी ठेली ॥५५॥
 सागाही ते मूर्ति सन्मुख श्रीपती । म्हणे मी केउती रिघों आतां ५६
 वाम सव्य दिशा पडिला कृष्ण ठसा । लाज हापिकेशा माजी
 सुरे ॥५७॥ यापरी गोरटी कृष्ण लाजे भेटी । मग उपडियेली
 दृष्टी स्वरूप बळें ॥५८॥ सुभद्रा ह्याणे चांग उटी ईचें आंग ।
 स्वलिला श्रीरंग हळदी घेती ॥५९॥ तंव रेवती म्हणे देवा
 आधि ध्यावें नांवा । हळदुली मग लावा उटा ईसी ॥६०॥ मज
 नांव घेतां लाज नाही आतां । सावधान चित्ता ऐका तुझी
 ॥६१॥ नामा हें रूपाची गुणमयी गुणाची । प्रिया हे कोणाची
 कवण जाणे ॥६२॥ माझे थेंथें लक्ष वधुवरासी साक्ष । पुसा पां
 प्रत्यक्ष रुक्मिणीसी ॥६३॥ ऐकोनी तथा नांवा गहिंवरू उद्धवा ।
 तटस्थ यादवा सुरवरासी ॥६४॥ कवण जाणे लिळा आकळ याची
 कळा । हांसती सकळां वन्हाडिणी ॥६५॥ यावरी श्रीरंगें
 हळदी घेऊनि स्वांगें । उटीतु अष्टांगें रुक्मिणीचीं ॥६६॥ कृष्णकर-
 योगें सबाह्य निवों लागे । जाणतील अंगें अनुभविये ॥६७॥ लाभु
 चरणकमळा जाणें ब्रह्मवाळा । त्याचिया करतळा वैदर्भी भोगी
 ॥६८॥ हा ईशु ब्रह्मादिकीं तो सेवक भीमकी । केलासे कवतीकी
 हळदी मीसें ॥६९॥ दासाचाही दासु सांचा ह्यधिकेशु । भीमकीया
 उल्हासु वेतु असे ॥७०॥ ज्या जैसा मात्रो त्या तैसा देवो ।
 भक्तीचा निवीहो हाचि जाणें ॥७१॥ कृष्णचरणावहता सुरंग

अक्षता। भीमकीये माथा ठेवी वेर्गी ॥७२॥ येरी आनंदली रोमांचित
 जाली। कपाळा पै आली दशा आजी ॥७३॥ तंव सखीया देखोन
 दिठी लाज आली पोटी। तोची भेदु दृष्टी आशकेचा ॥७४॥ तेणें
 चुकविले समचरण तत्त्वतां न लगती अक्षता। नमस्कारी माथा
 भूमी लागे ॥७५॥ तंव अभिमानली बाळी धरी अंगुष्ठ करतळी।
 नमन इये वेळीं चुकों नेदी ॥७६॥ मस्तक जंव लोटी तंव पाया पडे
 फुटी। अभिमानें तुटी चरणकमळा ॥७७॥ नमस्कार भलें मागुतें
 अवंगिलें। तंव समचरणीं पाउलें दिसों नेदी ॥७८॥ अभि-
 मानाचें बळ तें जालें पटळ। नेणें चरणकमळ अंतरले ॥७९॥ उश्वासें
 निश्वासें स्फुंदे ते कामिनी। असुवें लोचनीं पूर्ण आलीं ॥८०॥
 मनीं ऐसी आस नमीन सावकाश। तें दैव उदास आजी जालें ८१
 ह्याणे कटकटा धातया विकटा। चरण लळाटा न भेटती ॥८२॥
 आजि हें कपाळ जालें हें निर्फळ। कृष्णचरणकमळ नातळती ॥८३॥
 चंडवार्ते केळी कापे चळचळी। त्याहुनी बेंवळी भीमकी विसे ॥८४॥
 गळती कांकणें अवस्था भूषणें। अवशेष प्राणें मूर्च्छित जालीं ॥८५॥
 देखोनी तो भाव गहींवरें उद्भव। एकाएकी देव निष्ठुर जाले
 ॥८६॥ भीमकी आनंद मेळीं न संडे उकळी। उद्भव ते वेळीं वोस-
 ढला ॥८७॥ नेत्रीं आनंदजळ वहातसे सोज्जळ। म्हणे धन्य बाळ
 भीमकाची ॥८८॥ धरुनी तिची बाहे ह्याणे उठी माये। नमस्कारीं
 प्राये या वरिष्ठाचे ॥८९॥ सांडी लाज अभिमान निर्विकल्प मन।
 मस्तकीं श्रीचरण धरुनी ठेली ॥९०॥ यापरी कामिनी घाली लोटां-
 गणीं। जडली कृष्णचरणीं उठवेना ॥९१॥ तें अभिनव सुख फिटलें
 जन्म दुःख। विसरली निःशेख देहभावा ९२ तेथें सुखें वांकुलीया
 बोधाच्या गुतकुलीया। उसळती उकलीया आनंदाच्या ॥९३॥ अहं-
 सोहं गांठी सुटल्या चरणभेटी। आनंदुची सृष्टी हेलावतु ॥९४॥
 सेव्य सेवक भावो नाठये विवाहो। देवी आणि देवो एक जाली
 ॥९५॥ सच्चिद पाउली स्थानंद तळवटी। जाहली उठाउठी सहजीं
 निज ॥९६॥ तेथें वाच्यवाचक मौन ना जल्पक। म्हणावें तें एक
 तंव म्हणतें नाही ॥९७॥ हरी म्हणे वेल्हाळा ज्ञानीं होय बरळ।

करिती कोल्हाळ सोयरे या ॥९८॥ उफराटी विकडी देवासी
सांकडी । सावध हे कुडी केवीं होये ९९ त्या सुखाचे अंतरीं प्रवेशले
हरी । तंव विसरली सुंदरी सावध करूं १०० दोघां एरु सुख लागली
टकमक । चेतविते देख कवणा कवण ॥१०१॥ त्या सुखा वेगळी न
निवडे ते बाळी । सुखेसी वेल्हाळी उठविली ॥१०२॥ त्या देहा
जरी येणें तरी देह मी न ह्यणें । अवघीं कृष्णपणें रचली असे
॥१०३॥ चराचर दिसे तें मजमाजीच असे । रचले मदांशें ब्रह्म
गोळ ॥१०४॥ ऐसी कृष्ण रुक्मिणी बैसली ऐक्य होउनी । तटस्थ
अस्तानी काय सकळीकैसी ॥१०५॥ तो सोहळा देखोनी एकाजना-
दर्नी । उल्हासु जनीं वनीं सांठवेना ॥१०६॥ त्या आनंदाचा लोंढा
न कळे उदंडा । तेणें सुखें धेंडा नाचतसे ॥१०७॥ एकाजनादर्नी
बोळतांची मौनी । हळदुली कैसेनी हातां आली ॥१०८॥ पिताम-
हाचा पिता सुभानु तरवतां । हळदुली हे कथा येथुनी जाली १०९

संतचरित्रें.

श्रीनिवृत्तिनाथाची स्तुति.

३४९१. विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दाताह ॥१॥ आ-
दिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥ ज्ञानदेवा ज्ञान दिलें ।
चांगदेवातें बोधिलें ३ तोचि बोध माझे मनीं । राहो एकाजनादर्नी ४

३४९२. केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु
माझा जीव उद्धरिले सर्व ॥१॥ कायावाचामनें शरण निवृत्ति-
पायीं । देहभावे मीतूपणा उरलाची नाही ॥२॥ ऐसा श्रीनिवृत्ति
ज्ञानदेवें धरिला चित्तीं । चांगया प्रेम दिधलें गुरु वोळखिला
चित्तीं ॥३॥ एकाजनादर्नी शरण निवृत्तिप्रती । संसारा नुरेचि
उरी निवृत्ति म्हणतां चित्तीं ॥४॥

३४९३. धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥
शिव अवतार तूंचि धरून । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥ समाधि
अंगवक शिखरीं । मागे शोभे ब्रह्मगिरी ॥३॥ निवृत्तिनाथाचे चरणीं ।
शरण एका जनादर्नी ॥४॥

३४९४. समाधि निवृत्ति ह्यणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥ दृष्टीं पहातां निवृत्तिनाथ । काय भय नाही तेथ ॥२॥ समाधि पहातांचि डोळां । काय सांगूं तो सोहळा ॥३॥ एकाजनार्दनीं शरण । समाधि पहातांचि जाण ॥४॥

३४९५. निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप सुरे चितीं ॥१॥ निवृत्ति निवृत्ति नाम घेतां । जन्म सार्थक तत्त्वतां ॥२॥ निवृत्ति निवृत्ति । संसाराची होय शांति ॥३॥ निवृत्तिनामाचा निजछंद । एकाजनार्दनीं आनंद ॥४॥

३४९६. धन्य आजी डोळां । स्वामी निवृत्ति देखिला ॥१॥ कुशावर्ती करूं स्नान । घेऊं निवृत्ति दर्शन ॥२॥ प्रदक्षिणा ब्रह्म-गिरी । चौन्यायशींची चुकली फेरी ॥३॥ गंगाद्वारीं स्नान करतां । हारे पय पान व्यथा ॥४॥ ऐसीं तीन अक्षरें । एकाजनार्दन स्मरे ५

३४९७. निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करीं निर्धारें । पूर्वज उद्धरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥१॥ पुनरपि जन्माची । वार्ता नाहीं नाहीं साची ॥२॥ अनुभव धरावे वेगीं चितीं । एकाजनार्दन करी विनंति ॥३॥

३४९८. नाम जपतां निवृत्ति । नयेचि तो पुनरावृत्ति ॥१॥ ऐसा अनुभव जीवा । चराचरीं सर्व देवां ॥२॥ एकाजनार्दनीं शरण । निवृत्ति ह्यणतां पावन ॥३॥

३४९९. धन्य स्वामी माझा निवृत्ति । जडलासे चित्तवृत्तीं ॥१॥ अखंडित वाचे । नाम निवृत्ति हेंचि साचें ॥२॥ नामें पावन निवृत्ति । धन्य धन्य तो निवृत्ति ॥३॥ एकाजनार्दनीं वाचे । नाम श्रीनिवृत्तीचें ॥४॥

३५००. आजी धन्य दिन जाला । स्वामी निवृत्ति भेटला ॥१॥ जन्म जरामरण व्याधि । अवधी तुटली उपाधि ॥२॥ मन हंद्रियांसहित । पायीं जडियलें चित्त ॥३॥ समूळ अहंकार गेला । निवृत्तिनाथ पहातां डोळां ॥४॥ एका विनवी जनार्दन । निवृत्तिनामें जालें पावन ॥५॥

३५०१. नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति । देह निवृत्ति पहातां

डोळां ॥१॥ संसार निवृत्ति सारासार निवृत्ति । वेद निवृत्ति नाम गातां
॥२॥ शास्त्र निवृत्ति पुराणें निवृत्ति । अंतर्बाह्य कीर्ति निवृत्तीची ॥३॥
एकाजनार्दनीं पाहताचि निवृत्ति । ह्योय सर्व शांति निवृत्तिनामें ॥४॥

३५०२. कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्तिनाम घेणें
धणीवरी ॥१॥ धणीवरी नाम घेई पां अंतरीं । निवृत्ति बाह्या-
त्कारीं होईल तुझी ॥२॥ व्यर्थ खटपट न करीं पसार । निवृत्ति-
नामें साचार जप करीं ॥३॥ गुज गुह्य तुज सांगतो मना । निवृत्ति-
नाम जाणा हृदयीं धरीं ॥४॥ एकाजनार्दनीं निवृत्ति नाम वाचे ।
संसारार्थें साचें सार्थक जालें ॥५॥

३५०३. अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा
॥१॥ अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरूप ॥२॥
स्थूल सूक्ष्म कारण महाकारण । तें निवृत्तिनाम जाण सत्य होय ३
शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचें वाचे । एकाजनार्दनीं साचें स्मरे मनीं ४

३५०४. उच्चार नामाचा करी पां साचार । आळस नि-
धीरें टाकून देई ॥१॥ तें नाम सोवें निवृत्तीचें जाणा । कायावांचां
मना जप करीं ॥२॥ यातना तें कांहीं न पडे व्यसन । नाम
उच्चारण निवृत्तीचें ॥३॥ निवृत्तिनामाचा लागलिया छंद । तुटे
भवकंद नामें तोचि ॥४॥ एकाजनार्दनीं निवृत्तिनाम धणी । गाईन
मी वाणीं सदोदित ॥५॥

३५०५. साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें
सदोदित ॥१॥ तीर्थयात्रा कांहीं नाम मुखें गाई । निवृत्तिनामें
डोहीं बुडी दे का ॥२॥ एकाजनार्दनीं निवृत्तिनाम सार । करीं
रे उच्चार वेळोवेळां ॥३॥

३५०६. प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा
निवृत्तिनाम ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । निवृत्तिनाम
जाण जपताची ॥२॥ योगयागादिक न लगे तीं साधनें । नि-
वृत्तिनामें पेणें वैकुंठीचें ॥३॥ एकाजनार्दनीं न करीं साधन ।
निवृत्ति म्हणतां जाण सर्व जोडे ॥४॥

३५०७. मांड्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर

निवृत्ति जपें ॥१॥ जपतां नामावळी आळस न करीं । कोटि
जन्म फेरी चुके तेंगें ॥२॥ सुखरूप तूं होशील साचार । गर्भाच्या
उद्धार खुटे साचा ॥३॥ एकाजनार्दनीं सांगे निर्धार । निवृत्ति
उच्चार नाम करी ॥४॥

३५०८. सदेवित मन निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं
जाळं नको ॥१॥ जपतप कांहीं न करीं साधन । तुटेल बंधन निवृत्ति-
नामें ॥२॥ तीर्थं व्रत चाड न धरी अहंकार । नामाचा
उच्चार निवृत्ति करी ॥३॥ तीर्थीचें हें तीर्थ निवृत्ति माहेर । एका-
जनार्दनीं निर्धार निवृत्तिपायीं ॥४॥

३५०९. श्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुह्मी । नाथाचे ते धामी
गुप्तरूप ॥१॥ सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पै वाचे । सार्थक देहाचें
येणें करुनी ॥२॥ अखंड नामोच्चार समाधी सोहळा । आणिक
नये डोळां आड कांहीं ॥३॥ एकाजनार्दन ह्मणावा आपुला ।
आसनीं शयनीं त्याला विसरूं नका ॥४॥

श्रीज्ञानदेवाची स्तुति.

३५१०. विश्रांतीचें स्थान संतांचें माहेर । तें या भूमीवर अ-
लंकापुर ॥१॥ तये स्थळीं माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञान-
देवा जाऊनियां ॥२॥ सिद्धेश्वर स्थान दक्षिणें मुक्ति । ब्रह्मज्ञान
प्राप्ती वटेश्वर ॥३॥ चौऱ्यांयशीं सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । प्रत्यक्ष
स्थापिला कल्प वृक्ष ॥४॥ तयासीं निल्यतां घडतां प्रदक्षणा । नाहीं
पार पुण्या वास स्वर्गी ॥५॥ अमृतमय वाहे पुढें इंद्रायणी । भागी-
रथी आदिकरुनि तीर्थराज ॥६॥ ऐशिया स्थळीं समाधी ज्ञानदेव ।
एकाजनार्दनीं ठाव अलंकापुर ॥७॥

३५११. नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुह-
वर्या ॥१॥ नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कऱ्हा-
तटी ॥२॥ समाधि वैभव पाहतां नयनीं । लुकतसे आयणी जन्मव्याधी
३ एकाजनार्दनीं ह्मणावा आपुला । अंकित अंकिला दास तुमचा ४

३५१२. ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें

मेव जीवां ॥१॥ जातां अलंकापुर गांवीं । मोक्ष मुक्ति दावी वाट
त्यासी ॥२॥ ब्रह्मज्ञान जोडोनी हात । झणे मी तुमचा अंकीत ॥३॥
वाचे वदतां इंद्रायणी । यम वंदितो चरणीं ॥४॥ एकाजनार्दनीं
भावे । ज्ञानदेवा आठवावे ॥५॥

३५१३. तुझालागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरीं ॥१॥
ऐशी थोरी तुमची देवा । न कळे अनुभवावांचुनी ॥२॥ माझे
चित्त समाधान । जाहलें ध्यान धरितांचि ॥३॥ आठवी तुमचे गुण । जा-
हलें खंडन जन्ममृत्यु ॥४॥ वारंवार क्षणक्षणा । माथा चरणां तुम-
चिया ॥५॥ भाकितो करुणा वचनीं । शरण एका जनार्दनीं ॥६॥

३५१४. मोक्ष मुक्ती रिद्धिसिद्धी । पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥
ऐसा लाभ सांगे देव । ऐके नामदेव आवडीं ॥२॥ दुरुशनं नासे
व्याधी पीडा । ऐसा संवगडा ज्ञानदेव ॥३॥ एकाजनार्दन मापारी ।
नाचतसे अलंकापुरीं ॥४॥

३५१५. जोडोनियां दोनी हात । जर्गी जाणवितो मात ॥१॥
एकदां जारे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥ आवडीं सांगा
जीवींचें आर्त । माउली पुरवित जाणोनी ॥३॥ ज्ञानराज माझी
माउली । एकाजनार्दनाची साउली ॥४॥

३५१६. जेथें न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं ल्याची
॥१॥ यमधर्म जोडोनी हात । उंभेचि तिष्ठत द्वारेंसी ॥२॥ ब्रह्मज्ञान
लाळ घोटी । ऐशी कसवटी जयाची ॥३॥ शरण एका जनार्दनीं ।
लोळे ज्ञानदेवाचरणीं ॥४॥

३५१७. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तथा नमस्कार वारं-
वार ॥१॥ न पाहे यातीकुळाचा विचार । भक्त करुणाकर ज्ञाना-
बाई ॥२॥ भलतिया भावे शरण जातां भेटी । पाळितसे तुटी जन्म-
व्याधी ॥३॥ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एकाजनार्दनीं
पाय वंदितसे ॥४॥

३५१८. धन्य जाहलों आतां । अवधी चिंता वारली ॥१॥
आजी देखिलीं पाउलें । सुख जाहलें समाधान ॥२॥ निवारला भाग
शीण । पाहतां चरण गोमटे ॥३॥ भय निवारली खंती । दृष्टीं मूर्तिं
पाहतां ॥४॥ समाधी सोहळा देखिला । एकाजनार्दन सुखावला ५

३५१९. कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिठ्हाळा । ज्ञानोवा माझा ॥१॥ ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानी । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोवा माझा ॥२॥ चालविली जड भिती । हारली चांगयाची भ्रांति । मोक्षमार्गींचा सांगाती । ज्ञानोवा माझा ॥३॥ रेष्ठामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला । शांतिधिब प्रगटला । ज्ञानोवा माझा ॥४॥ गुरुसेवेमार्गीं जाण । शरण एका जनार्दन । चैतन्याचें जीवन । ज्ञानोवा माझा ॥५॥

३५२०. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञाना-ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा । ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हे ज्याची आज्ञा ॥१॥ ज्ञान-देव ज्ञानदेव क्षणतां ज्ञानदेव देतो । वासुदेव होतो अखंड चदर्नीं वदे तो ॥२॥ नररूपें विष्णु अवतरला हा भगवान् । नदी नद चापी कूप पहातां उदक नव्हे भिन्न । नवल हेंचि पशु ह्यैसा करितो वेदाध्ययन । नमन करुनी सद्भावें जपतां होय विज्ञान ॥२॥ देवाधीश देव भक्ताप्रति घर दे । देतां वर ब्रह्मांडीं ब्रम्हा आनंद कोडे । देशिकराज दयानिधि अलंकापुरीं जो नांवे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥ वक्ता श्रोता श्रवणेंपठनें पावती समभाव । चर्णू जातां अघटित महिमा होतो जीवाशेष । वंदुनी अनन्य एका-जनार्दनीं धरी दृढ भाव । चर्धती निर्जर ज्ञानदेवनामें पुष्पांचा वर्षाव ४

३५२१. ॐ नमो ज्ञानेश्वरा । करणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाभलों । पावन जालों चराचरीं ॥२॥ मी कळा कुसरी कांहींच नेणें । बोलतो वचनें भाविका ॥३॥ एकाजनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥

३५२२. सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरीं ॥१॥ शि-चपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥ वेदशास्त्र देती ग्वाही । क्षणती ज्ञानाबाई आई ३ ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ४

३५२३. तुमच्या नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो ॥१॥ आठव तो मज यावा । दुजा हेवा मी नेणें ॥२॥ वारंवार नाम

कीर्ति । आठवीन श्रीपति दयाळा ॥३॥ एकाजनार्दनाचा. आपुळा । पाहिजे सांभाळिला मायबापा ॥४॥

३५२४. समाधि घेतली आळंदी । भोवतीं शोभे सिद्ध मांदी ॥१॥ सन्मुख पुढें अजानवृक्ष । देव येती तेथे साक्ष ॥२॥ कीर्तन गजरी । नाम घोष चराचरी ॥३॥ ऐसा सोहळा आनंद । एका-जनार्दनीं नाहीं भेद ॥४॥

३५२५. माझी एकाची विनंति । ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ॥१॥ तुझी वैभोनी अंतरी । मज जागृता निर्धारि ॥२॥ तुझी सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥ श्रेष्ठा ज्ञानदेवा । एकाजनार्दनीं आढवा ४

३५२६. अहो दयाळे ज्ञानाबाई । आर्त माझे तुझ्या पायीं ॥१॥ इंद्रायणीचे तटी । ज्ञानाबाई वो गोमटी ॥२॥ सकळ मेळा हो सि-द्धांचा । ज्ञानाबाई असुप्रहाचा ३ पूर्व पश्चिम देवस्थान । मध्ये ज्ञानाबाई आपण ॥४॥ ऐशी ज्ञानाबाई ध्याऊं । एकाजनार्दनीं शरण जाऊं ५

३५२७. श्रीज्ञानदेवें येवनी स्वमांत । सांगितली सात मज-लागीं ॥१॥ दिव्य तेजःपुंज सदानाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥ आजानवृक्षाची सुळी कंठास लागली । जेऊनि आळंदी स्थळीं काढ वेगीं ॥३॥ ऐसें स्वप्न होता आलों अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४॥ एकाजनार्दनीं पूर्णपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥

३५२८. आदिनाथ संकरें केला उपकार । ठेवणें निर्धारें प्रगट केलें ॥१॥ तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार-जगा-लागीं ॥२॥ निवृत्तीनें गूज सांगितलें ज्ञानदेवा । होता जो ठेवा गुह्य काहीं ॥३॥ ज्ञानदेवें केलें ठेवणें प्रगट । एकाजनार्दनीं नीट मार्ग सोपा ४

३५२९. पडले साथावतीं शुद्धि नाहीं जया । म्हणोनी अवतार तयां धरणें लागे ॥१॥ धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविलें रोजवळ पद जेणें ॥२॥ केला उपकार तारिले हे दीन । ज्ञाना ज्ञानां-जन घालूनियां ॥३॥ नेणतीं जाणतीं पडलीं जीं भुलीं । त्यां शुद्धि केली त्रिअक्षरीं ॥४॥ एकाजनार्दनीं त्रिभुवनीं प्रताप । उजळिला दीप ज्ञानदेवें ॥५॥

३५३०. अवतार शिवाचा । श्रीनिवृत्ति साचा अप करा ॥१॥
श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥ सोपानदेव तो
निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ३ मुक्ताईचे चरणी । शरण एका जनार्दनी ४

३५३१. आणिक एक चमत्कार । जेव्हां उद्वस अलंकापूर ।
तेव्हां रंकासी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥ वाणी होउनी
आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही
केलें ॥२॥ ऐसें हें कौतुक । आश्चर्य मानिती लोक । एका
जनार्दनाचा रंक । चरणारविंदीचा ॥३॥

३५३२. जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥
पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आझासी ॥२॥ ज्ञानदेवाच्या
चरणी । शरण एका जनार्दनी ॥३॥

३५३३. उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥
केला भगवद्गीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥ वोलविला
रेडा चालविली भिती । चांगदेवातें उमदेशिती ॥३॥ एकाजना-
र्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥

३५३४. संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा
तो ॥१॥ अर्जुना संकट पडतां जडभारी । गीता सांगे हरी
कुक्षेदीं ॥२॥ तोचि अवतार धरी अलंकापुरीं । ज्ञानावाई
सुंदरी तारावया ॥३॥ गीता शोधोनियां अर्थ तो काडिला ।
ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥ जगाचा उद्धार ज्ञानावाई नामें ।
साधन हें आणिक नेणें न करीं काहीं ॥५॥ एकाजनार्दनीं ज्ञानावाई
नाम । पावेन निजधाम संतांचें तें ॥६॥

३५३५. श्रीज्ञानदेवाचरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥
केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥ पातकी दुर्जन
हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥ संस्कृताची भाषा ।
मन्हाटी निःशेष अर्थ केला ॥४॥ ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ।
अनुभव दावी भाविकां ॥५॥ एकाजनार्दनीं अनुभव ।
समाधि ठाव अलंकापुरीं ॥६॥

३५३६. भाव धरूनियां चाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी

तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीदिष्टु । श्रीगीता
हा प्रस्तु अर्जुनेसी ॥२॥ तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचें ।
भय कळिकाळाचें नाहीं तथा ॥३॥ एकाजनार्दनीं संशय सांडोनी ।
दृढ धरीं मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥

श्रीसोपानदेवाची स्तुति.

३५३७. नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा
नमन तुज ॥१॥ संवत्सर ग्राम कऱ्हातटीं उत्तम । पुण्यपावन
नाम सोपानदेव ॥२॥ जग तारावयां हरिलीला केली । प्रसिद्ध
तीं झाली सोपानदेवा ॥३॥ तुमचा प्रसाद वावा माझे हार्ती ।
एकाजनार्दनीं विनंति करीतसे ॥४॥

३५३८. देव आणि भक्त करिती जयजयकार । नामघोष अंबर
गर्जतसे ॥१॥ आनंदें वैष्णव हरिकथा करिती । गाती नाचताती
प्रेमछंदें ॥२॥ नारद तुंबर भक्त पुंडलिक । वैष्णव आणिक नाम
गाती ॥३॥ सोपान आनंदें समाधि बैसला । एकाजनार्दनीं
केला जयकार ॥४॥

३५३९. आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संव-
त्सरीं ॥१॥ गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केले
सुरवरीं ॥२॥ पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा
भेटी येती, देव ॥३॥ तों सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि
निर्धार माझी मती ॥४॥ एकाजनार्दनीं सोपानचरणीं । मस्तक
ठेवूनि निवर्त राहीन ॥५॥

३५४०. मन माझे लागी सोपानचरणीं । मस्तक हें धणी
पायांवरी ॥१॥ सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम
दुजा कांहीं ॥२॥ वारीं पां साकडें प्रपंच काबाडा । घालूनियां
आड नाम शस्त्र ॥३॥ जीर्वांच्या जीवना माक्षिया सोपाना । एका-
जनार्दनीं अभय धावें ॥४॥

३५४१. सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप
नाहीं ॥१॥ माझ्या मना तूं करीं कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो

हृदयामाजी ॥२॥ ब्रह्मा अवतार नाम हें सोपान । केलेंसे पावन चराचर ॥३॥ एकाजनार्दनीं सोपानाच्या पार्थीं । ठेवितसें बोई कायावाचा ॥४॥

३५४२. मति माझी लागो सोपानचरणीं । रात्रंदिवस चिंतनीं जप सदा ॥१॥ आणिक न करीं कांहीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्म सोपानदेवा ॥२॥ वेदशास्त्रें भांडती ज्यालागीं कोडें । तें असे उघडें संवत्सर ग्रामीं ॥३॥ प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥ करुनी सोहळा समाधी बसविला । एकाजनार्दनीं राहिला पुढें मार्गें ॥५॥

श्रीमुक्ताईची स्तुति.

३५४३. जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी ॥१॥ आदिनाथें अनुग्रह नाथासी दिधला । नाथें हस्त ठेविला मस्तकीं तुमच्या ॥२॥ वाळलीला केली जगां ह्याति मिर-विळी । चांगयाचीं हरलीं चौसष्ट कळा ॥३॥ कळा पासष्टावी ज्ञान-देवें दाविली । चांगयाची विराली अहंममना ॥४॥ चांगदेव शरण कायावाचामनें । एकाजनार्दनीं ह्याणे तैशापरी ॥५॥

३५४४. योगियांचें ध्यान पें विश्रान्ति । आदिशक्ति ह्यणती तुझालागीं ॥१॥ नित्य मुक्त तुझीं सर्व जीवां बंध । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥ अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेद-शास्त्र सार तुझीं जाणां ॥३॥ अनुग्रह रूपेचा मजलागीं तो द्यावा । एकाजनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥

३५४५. मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रां वरिष्ठ आदिशक्ति ॥१॥ जगाच्या उद्वारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥ अज्ञानाची बोध सज्ञानाची शुद्धि । तोडिली उपाधि सर्वत्रांची ॥३॥ लडिवाळ तान्हें एकाजनार्दनें । कृपा असो देणें मजवरी ॥४॥

३५४६. नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्ता मुक्त नाम तुझां ॥१॥ महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनीं

॥२॥ आनंदें समाधि सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडी मुखोद्गत
हे एकाजनार्दनीं तुमचें नाम गोड । त्रैलोक्यीं उघड नामकीर्ति ॥४॥

३५४७. अजानवृक्षांचीं पानें जाण । जो भक्षण करील अनु-
ष्ठान । त्यासी सद्या हीईल ज्ञान । येथें संशय नाही ॥१॥ ज्ञाने-
श्वरी तीन सप्तके । जो श्रवण करील विचेके । तो होय ज्ञानी अधिकें ।
येथें संशय नाही ॥२॥ मनकणिका भागीरथी । इंद्रायणीचें स्नान
करिती । ते मोक्षपदासी जाती । येथें संशय नाही ॥३॥ अश्वत्थ
सिद्धेश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पै सार ।
येथें संशय नाही ॥४॥ येथोचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण ।
हाणे एकाजनार्दन । येथें संशय नाही ॥५॥

३५४८. तीन अक्षरें निवृत्ती । जो जप करी अहोरात्री । तया
सायुज्यता मुक्ती । ब्रह्म स्थिति सर्वकाळ ॥१॥ चार अक्षरें ज्ञान-
देव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदीं ठाव । ऐसें शिवा-
दिदेव बोलिले ॥२॥ सोपान हीं तीन अक्षरें । जो जप करील
निर्धारें । तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्वर जाणजे ॥३॥
मुक्तावाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा ।
सायुज्य संपदा पावेल ॥४॥ ऐसीं हीं चौदा अक्षरें । जो एके कर्ण
विवरें । कीं उच्चारी मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एकाजनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम । तयांस पुन्हां
नाही जन्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥

गीतामाहात्म्य.

३५४९. गीतेचें महिमान ऐकावें श्रवणीं । सावधान सज्जनीं
द्यावें आतां ॥१॥ जयाचे अंतरीं वसे नित्य गीता । पावन तत्त्वतां
ब्रह्मरूप ॥२॥ गीता म्हणतां ऐसे दोन्हीच अक्षरें । पाप तें निर्धारें
दिशा लंघी ॥३॥ भगवद्गीता पठण सर्वकाळ ज्यासी । मोक्षाची तो
रासी मूर्तिमंत ॥४॥ गीता म्हणतां त्यासी काय पुण्य आहे ।
इतिहास पाहें पुराणींचा ॥५॥ पार्वतीयेप्रती शिवे सांगितलें ।
आध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या ॥६॥ ब्रह्मरूप त्याचें स्वयें चित्त झालें ।

चोलणें खुंडलें आहे नाही ॥७॥ नित्य म्हणतां गीता वाचिंसी स्मरण । केलियां पठण पुण्य काय ॥८॥ दोषाचे पर्वत भस्म होती तें । गीतेचें पठण केलियां ॥९॥ श्रवणें पठण गीतेचें पूजन । सर्वही साधन कलियुगीं ॥१०॥ पद्मपुराणीचें सांगितलें सार । गीता आहे धोर ब्रह्मविद्या ॥११॥ सर्वही पातकें जळोनियां जाती । अर्जुना श्रीपती बोलियेला ॥१२॥ गीता अभ्यासितां कळे सारा-सार । महिमा आहे धोर पठणाचा ॥१३॥ गीता म्हणतां आहे पापा प्रायश्चित्ता । मुक्ति सायुज्यता वरी त्यांसी ॥१४॥ गीता म्हणतां जाण भागिरथी स्नान । पृथ्वीची दान दिधली तें ॥१५॥ गीता ध्याई नर सर्वदा तो सुची । सर्वही तीर्थांची महिमा तेथें ॥१६॥ तीर्थक्षेत्रयात्रा देवाचें पूजन । यज्ञयाग दान उद्यापन ॥१७॥ धरणीं पारणीं नित्य उदोषण । पृथ्वीचें भ्रमण निराहारी ॥१८॥ जपतपत्रत नित्य अनुष्ठान । कर्म आचरण उपासना ॥१९॥ पुराण श्रवण वेदशास्त्रीं जाण । सर्वही साधन घडे त्यासी ॥२०॥ ब्रह्मविद्या गीता सर्वांचें साधन । करी जो पठण नित्यकाळीं ॥२१॥ एकाजनादनीं नित्य हेंचि ध्यान । पूर्ण समाधान घडे तें २२

३५५०. वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणें सर्वस्व जोडे ॥१॥ तें सव्वालक्ष भारत जोडे पै सुकृत । तेंचि गीते सातशतें प्राप्त होय २ ऐशी भगवद्गीता कृष्णार्जुन संवांदाता । तेंचि श्रुति फळ लाभे वाचितां ऐक्यभावे ॥३॥ गीतेचें महा नेमें करा श्रवण पठण । ऐसें एकाजनादनें सांगतसे ॥४॥

३५५१. गीतेचें आवर्तन त्याचें ऐका पुण्य । सावध अंतःकरण करूनियां ॥१॥ गीतेच्या सुकृता मौनावला विधाता । हरिहरां तत्त्वतां बोध जाला ॥२॥ वैकुंठापासुनि जाण तें बांधलें संदन । त्रैलोक्याचें तीर्थाटन घडलें त्यासी ॥३॥ वाराणशी यात्रा तें केल्या अपारा । लक्षलक्षांतरा द्विजभोजनें ॥४॥ आणिक मेहसमान बांदिलें सुवर्ण । कोट्यान कोटी पूजन साधूचें केलें ॥५॥ एकाजनादनीं जाण इतुकें घडे महा पुण्य । हें सत्यसत्य वचन । गीता आवर्तनीं ॥६॥

३५५२. गीतेचें सुकृत ज्यासी जालें प्राप्त । त्याचे पितर मुक्त सहजचि जाले ॥१॥ नष्ट चांडाल दुर्जन । परदारी तस्कर मात्ता मगन । त्यासी गीता आवर्तन । श्रवणें मोक्ष होय ॥२॥ सुवर्णस्तेय सुरापान । भूत पिशाच्य राक्षसगण । मित्र द्रोही कृतघ्न । गीता आवर्तन मोक्ष त्यासी ॥३॥ एकाजनार्दनी गीतार्थी । पठणें श्रवणें सर्वांसी मुक्ती । ऐसें पार्वतीप्रति । शंभु सांगे ॥४॥

३५५३. गीता गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥ नित्य नेम वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं २ एकाजनार्दनीं ज्याचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसवे ३

नामदेवचरित्र.

३५५४. पूर्वीं हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं ॥१॥ तेथें हरिभक्ति करी । तेणें तोषला नरहरी ॥२॥ धेउनी अवतार । राखी भक्तासी सादर ॥३॥ भक्ताचा अंकित । एकाजनार्दनीं शरणागत ॥४॥

३५५५. पुढलीये जन्मीं नामा तो अंगद । भक्तिभावे तोषविला राम सहद ॥१॥ परंपरा भक्ति हेचि असे भाक । देऊनियां देवें केले कौतुक ॥२॥ एकाजनार्दनीं भक्ताचे मनोरथ । स्वयें रमानाथ पुरवितसे ॥३॥

३५५६. तिसरे अवतारीं नामा उद्धव जन्मला । कहनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला ॥१॥ ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे त्यासी । तेणें चुकविलें शापबंधासी ॥२॥ भागवत मातितार्थ स्वयें सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥ या परी दास्यत्व तेथें निकट केले । एकाजनार्दनीं म्हणे वंदूं त्यांचीं पाउलें ॥४॥

३५५७. द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी व्हिला ॥१॥ दामा आणि गोणाई नवसी विठुसी । पुत्र देई आद्दा देवा भक्तराशी ॥२॥ तोचि नामदेव जन्म शिंपियाचे कुळीं । भक्तातें पाहुनी वेधला वनमाळी ॥३॥ एकाजनार्दनीं परंपरा कथियेली । धन्य धन्य विठु अनाथाची माउली ॥४॥

३५५८. पंच वरुपी नामा जाहला । छंद विठ्ठला लागला ॥१॥
जाऊनियां राउळांत । तेथें सावकाश बैसत ॥२॥ विठ्ठल हरि वाचे
छंद । विठ्ठलें लाविलासे वेध ३ एकाजनादर्नीं सार । मंत्र जपे त्रिअक्षर

३५५९. ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोलें ॥१॥
जाउनीं बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळीं ॥२॥ नाहीं प्रपं-
चान्चा घोर । पुढें कैसारे विचार ॥३॥ नको धरूं छंद मनीं ।
विनवी एकाजनादर्नीं ॥४॥

३५६०. विठ्ठल्या छंदासी । पडतां आहे रे विवसी ॥१॥
संसारासी वाताहात । नामथा होसी तूं निवांत ॥२॥ बडिलाची
गोष्टी । नामा सांगे जगजेठी ॥३॥ एकाजनादर्नीं वेधलें मन ।
ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥

३५६१. नावडेचि आन । एका विठ्ठलावांचून ॥१॥ नावडे
संसार सर्वथा । आवड बैसली पंढरीनाथा ॥२॥ नायके शिक-
विलें कोणाचें । विठ्ठल विठ्ठल वाचे साचें ॥३॥ एकाजनादर्नीं मन ।
विठ्ठलीं लागलेंसे ध्यान ॥४॥

३५६२. दामा सांगे गोणार्हसी । पोरें धरिलीसे विवसी ॥१॥
न पाहे संसाराचा छंद । मनीं धरिला तो गोविंद ॥२॥ एकाजना-
दर्नीं सांगे । पुत्र जन्मोजन्मीं न फिटे पांग ॥३॥

३५६३. उभयतां काकुलती येती । नाम्या नको करूं फजिती
॥१॥ आत्मा आलें वृद्धपण । कोण चालवी दुकान ॥२॥ व्याप-
रांचा नाहीं धाक । सुखें बैसशी तूं देख ॥३॥ अन्न वस्त्र नाहीं घरीं ।
एकाजनादर्नीं निर्धारीं ॥४॥

३५६४. कां रे नाम्या नायकशी । म्हणोनी ताडिती तयासी
॥१॥ नको जाऊं राउळास । म्हणोनी कोंडिती तयास ॥२॥ अन्न
उदकाविण पीडिती । परी तो विठ्ठु ध्याय चिचीं ॥३॥ मनीं करी-
तसे खेद । एकाजनादर्नीं गोविंद ॥४॥

३५६५. नामा न जातां राउळासी । विठ्ठु जातसे घरासी ॥१॥
अरे नाम्या म्हणोनी वाहे । शिव्या देती बापमाय ॥२॥ आमुच्या
पोरासी सवे । येणें लाविलेली पाहें ॥३॥ करूं नेदी संसारकाम ।
एकाजनादर्नीं हा निष्काम ॥४॥

३५६६. येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥ प्रपंचाचा धाक नाही याचे मागें । फिरतसे अंगें घरोघरी ॥२॥ घरीं कोंडोनियां ठेवितां नामयासी । आपण त्यापाशीं बैसतसे जेजातो येतो कैसा न पडेचि दृष्टी । एकाजनादर्नी नाटी विठु ऐसा ४

३५६७. याचिया छंदा जे पै लागले । निर्मूलन केलें त्यांचें येणें ॥१॥ बापुडा नारदु लाविली लंगोटी । हिंडे दाटोदाटी त्रैलोक्यांत ॥२॥ हरिश्चंद्र शिघ्री कोण यांची गती । आपण निवांत चित्तीं पहा- तसे ३ एकाजनादर्नी याचा छंद नाही बरा । मैद हा खरा बाळुवंटी ४

३५६८. घाल्नियां फांसा बोढी आपणाकडे । न येतां सांकडे घाली बहु ॥१॥ भजतियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥ ऐशियाची सत्रे मागाहुनी आली । एकाजनादर्नी बोली काय बोलीं ॥३॥

३५६९. याचिये संगतीं दुःखाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥ आर्ह्यां प्रपंचीक करावा प्रपंच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥ येणें आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहतुसे ॥३॥ एकाजनादर्नी ऐशियाची माव । न येतां नामदेव कीव भाकी ॥४॥

३५७०. ह्याणे नामयासी क्षण एक न पाहतां । होय माझ्या चित्ता कासाविशी ॥१॥ तुमचा पुत्र तुहासी जैसा प्रीय । तैसा मज होय नामदेव ॥२॥ क्षणोक्षणीं येणें पुरविली पाठी । लाविली लंगोटी आह्मांलागीं ॥३॥ एकाजनादर्नी वारितां नायके । येऊनियां सुखें बैसतो घरीं ॥४॥

३५७१. शिष्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दुःखें नामयासाठीं ॥१॥ ऐसें येणें मोहिलें आमुच्या बाळा । हा कोटोनी काळा आला येथें ॥२॥ एकाजनादर्नी पुरविली पाठी । काय याची गोठी सांगावी ते ॥३॥

३५७२. आर्ह्यां यासी नवस केला । शेर्हीं कामा वराच आला ॥१॥ आम्ही पाहूं पुत्रसुख । हा तो दावितसे दुःख ॥२॥

आमुचें जाईल दारिद्र्य जन्माचें । ऐसें मनीं होतें सार्वें ॥३॥ एका-
जनादर्नी कष्टी । येणें पुरविली पाठी ॥४॥

३५७३. आमुचिया पोर। नाही बैसावया थारा ॥१॥ ऐसा
याचा पायगुण । न मिले खावयासी अन्न ॥२॥ हाटाबाजारासी
जातां । जाळं नेदी पै सर्वथा ॥३॥ माझा नामा कोठें आहे । नामा
नामा म्हणोनी बाहे ॥४॥ एकाजनादर्नी सर्वें । येणें लावियेला देवें ५

३५७४. उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मा
॥१॥ पाहों नेदी कांहीं धंदा । लावियेलें आपुल्या छंदा ॥२॥
तो जन्माचा भिकारी । सदा हिंडे दारोदारीं ॥३॥ एकाजन
म्हणे । आपुल्यासारखें केलें येणें ॥४॥

३५७५. येणें आमुचे पोर। लावियेला चाळा । आपण निरा
वेगळाचि १ याचें तों बिदार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे
बैसावया २ एकाजनादर्नी किती यासी बोलूं । नायके विठ्ठल आमुचें तो ३

३५७६. नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फजितखोर
केला नामा ॥१॥ घेउनी जवळीं बैसे एकांतासी । सुचूं नेदी
त्यासी काम धाम ॥२॥ शिकविलें नायके व्यापारा न जाये ।
धरले मनीं पाय विठोबाचे ॥३॥ एकाजनादर्नी यासी युक्ति
काय । पुढें कार्य आहे नामयाचें ॥४॥

३५७७. मी तों दरिद्रीं नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय
होय आतां ॥१॥ या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन
आम्हालागीं ॥२॥ आमुचा घराचार येणें बुडविला । पोर फित-
विला काय करूं ॥३॥ या विठोबाचा येणें धरिलासे छंद । आमुचें
जाहलें धिंद जगामाजी ॥४॥ एकाजनादर्नी कोणा सांगूं गूज ।
कोण आहे मज जीवलग्न ॥५॥

३५७८. कांताही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृद्धपण
जाहलें आतां ॥१॥ नवस करुनी हा मागितला नामा । संसार
विश्रामा होईल आढा ॥२॥ येणें तों मनीं धरिला विठ्ठल । याज-
कडे नाही बोल प्रालब्धेचि ॥३॥ एकाजनादर्नी ऐसा होय कष्टी ।
तो दामशेटी आपुले मनीं ॥४॥

३५७९. रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हें अतंता कर्म
माझे ॥१॥ माक्षिये अट्टीं नाही पुत्रसुख । नित्यानिव्य दुःख
आह्वालागीं ॥२॥ चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी
आतां गति नामयाची ॥३॥ येणें धरिला छंद विठ्ठलाचा मनीं ।
एकाजनादर्नी काय करूं ॥४॥

३५८०. लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फजिती
होत जरीं ॥१॥ सांगतां नाथके नाही कोणाचा धाक । पंढरि-
नाथक धरिला मनीं ॥२॥ एकाजनादर्नी ऐसें ऐकोनि दुःख ।
मग तो नामा देख काय करी ॥३॥

३५८१. घेऊनि राउळा सांगे विठोबासी । वडील आह्वासी
गाजिताती ॥१॥ उदईक कापड घेऊनि बाजारासी जातो । परतोनि
येतो सर्वेचि घरा ॥२॥ व्यापार करावा तो कैसा मी नेणें ।
जन्मोनि पोसणें तुमचें देवा ॥३॥ आलें जें भागासी तें करणें
लागे । एकाजनादर्नी सांगे गुज देवा ॥४॥

३५८२. ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि
त्वरित येई वेगीं ॥१॥ तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान ।
नाम्या तुझी आण वाहातुसे ॥२॥ लौकरी नामया यावें परतोनी ।
ऐसे चक्रपाणी बोलतसे ॥३॥ एकाजनादर्नी ऐसें बोलोनि सर्वथा ।
नामा तो तचवतां घरीं आला ॥४॥

३५८३. त्रिवर्ग भोजना बैसले ते जाण । गोणाई नाम्याकारण
बोलतसे ॥१॥ नाम्या किती शिक्कवितां नाथकसी वाळा । विठ्ठ-
लाचा चाळा नको नाम्या ॥२॥ घेऊनि कापड जाई बाजारासी ।
तेणें वडिलांसी समाधान ॥३॥ नामदेव ह्याने उदईक जाईन ।
एकाजनादर्नी आण वाहातुसे ॥४॥

३५८४. प्रातःकाल झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥
जाऊनियां राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥ जेऊनियां
जातो बाजारा । त्वरित येईन माघारां ॥३॥ ऐसें बोलोनि
नामा आला । एकाजनादर्नी जेवला ॥४॥

३५८५. घेऊनि कापड निघे बाजारासी । आठवी देवासी

चेष्टेवेळां ॥१॥ व्यापार तो कैसा मज नाहीं ठावा । काय वो केशवा कळू आतां ॥२॥ माझी हे फजिती होईल पांडुरंग । काय या प्रसंगा कळू आतां ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा नामा कष्टी । होऊनि द्विपुटी चालिलासे ॥४॥

३५८६. जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥ देऊनि कापड सुखें आला घरा । सर्व समाचारा विदित केलें ॥२॥ धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । त्यांचे पदरीं कापड दिलें ॥३॥ आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एकाजनार्दनीं पहावा हस्त त्याचा ॥४॥

३५८७. आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥ सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥ कापड विकिलें धोंडोबा गणोबांसी । ऐवज आठवे दिवशीं आपुला घ्यावा ॥३॥ एकाजनार्दनीं सर्वांचा तो आत्मा । सांगतांचि नामा देव हांसे ॥४॥

३५८८. देव ह्याणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥ जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरीं । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥ वंदूनि श्रीविठला घरीं आला नामा । त्याला बोले दामा जाईं आधीं ॥३॥ एकाजनार्दनीं आठ दिन जाहले । नाम्या जाय वहिलें ऐवज आणीं ॥४॥

३५८९. घेउनी नामदेव बोले धोंडोबासी । ऐवज आमुचा आम्हांसी घावा आतां ॥१॥ तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां घावा ॥२॥ परि तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड । अचेतन मूढ जीव नाहीं ॥३॥ धोंडोबा गणोबा एके ठायीं केले । कांही तुम्ही वाहिलें बोलानाची ॥४॥ एकाजनार्दनीं घेउनी धोंडोबासीं । आपुले घरासी नामा आला ॥५॥

३५९०. आणुनी धोंडोबा कोंडियला घरीं । मात सांगे हरीजवळी नामा ॥१॥ दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥ देव ह्याणे नाम्या हें बरें नाहीं केलें । एकाजनार्दनीं बोले काय तेव्हां ॥३॥

३५९१. धोंड्यासी व्यापार कोणी नाही केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥ उभयतां ऐशी बोलती पै गोष्टी । तंव. दामशेटी घरीं आला ॥२॥ गोणाईनें सर्व सांगितलें त्यासी । पुत्र व्यापारासी उत्तम जाहला ॥३॥ एकाजनाईनीं एका त्याचा व्यापार । बुडविलें घर सर्व आपुलें ॥४॥

३५९२. ऐवजा निमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजी ॥१॥ ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठें ॥२॥ बैसला जाउनी काळ्याचे शेजारीं । फजिती तो थोरी मांडिली तेंगें ॥३॥ एकाजनाईनीं ऐकोनियां मात । दामा आला धांवत राउळासी ॥४॥

३५९३. येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥ चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आतां आह्मां कारण काय कमी ॥२॥ तुक्षिये व्यापारें भोपला हा ध्यावा । भिकेसी बरवा उपाय असे ॥३॥ एकाजनाईनीं दामा बोले क्रोधें । नामा तो सद्गदें उत्तर देत ॥४॥

३५९४. मालधनी घेउनीं आलों असें घरा । तुह्मी कां दातारा शिव्या देतां ॥१॥ द्रव्याचा मालक आणूनियां घरीं । ठेविला निर्धारिं काय भय ॥२॥ चलावें घरासी घ्यावी द्रव्यरासी । न देतां गणोबासी घेऊन येतो ॥३॥ एकाजनाईनीं दामा पुढें आला । नामा विठोबाला कोंब भाकी ॥४॥

३५९५. जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥ घरासी पै जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥ देव ह्मणे नाम्या न करीं कांहीं चिंता । एकाजनाईनीं सर्वथा नुपेक्षी देव ॥३॥

३५९६. नाम्या झडकरीं जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करूं नको ॥१॥ तुझा छंद आहे माक्षिये मानसीं । तूं वेगीं घरासी आव्य आतां ॥२॥ एकाजनाईनीं वंदुनी चरण । नामा आला जाण घरालागीं ॥३॥

३५९७. दामशेटी ह्मणे ऐवजाचा धनी । आणिला तो मज-

लागुनी दावीं आतां ॥१॥ वंदुनी चरणे चला आंत १ जर्गी हें
प्रख्यात करूं नका ॥२॥ एकाजनार्दनी बोलोनियां मात ।
धरियेला हात वडिलांचा ॥३॥

३५९८. जाऊनियां आंत धोंड्यासी दाविलें । सुवर्ण तें जा-
हलें अंतर्वाह्य ॥१॥ तुमचें तें द्रव्य मौजूनियां ध्यावें । उरलें तें
धाडावे गणोवासी ॥२॥ एकाजनार्दनी पाहूनियां दामा । आलिं-
गिला नामा सद्गदीत ॥३॥

३५९९. नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी
सांगूं नको ॥१॥ आपणासी देवें द्रव्य हें दिधलें । तूं कां हणसी
वाहिलें घावें तया ॥२॥ एकाजनार्दनी भक्ताचा महिमा । वाढवणें
पुरुषोत्तमा आपुले काजा ॥३॥

३६००. आपुल्या काजासाठीं । धांवे भक्ताचिये पाठीं ॥१॥
ऐसा कृपाळु उदार । विटे उभा कटीं कर ॥२॥ एकाजनार्दनी
शरण । भक्ताचे मनोरथ पुरवी जाण ॥३॥

३६०१. नाम्याचें कारण देवें नवल केलें । धोंडोवाचें जाहलें
सुवर्ण तें ॥१॥ गोणाई दामशेटीतें आनंद पै जाहला । हणती भला
भला नामा आमुचा ॥२॥ न कळे लाभव देवाचें सर्वथा । हणती
नामा आमुचा कर्ता जाहला आतां ॥३॥ एकाजनार्दनी द्रव्याचिया
आशा । विसरले सर्वेशा पांडुरंगा ॥४॥

३६०२. घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं
राउळीं गेला ॥१॥ पायांवर भाळ ठेवुनी तत्त्वतां । हणें पंढरी-
नाथा सांभाळिलें ॥२॥ जन्मांचा पोसणा दास लुक्ता दीन । तें
त्वां वचन सत्य केलें ॥३॥ एकाजनार्दनी दासाचें धांवणें । देवा-
विण कोण करील तें ॥४॥

३६०३. मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडुरंग
मजलागीं ॥१॥ माक्षियाकारणें पुरविलें धन । केलें माझें संरक्षण
मायबापा ॥२॥ म्हणोनियां डोई ठेवियली पार्यां । प्रेमभरित पाहीं
नामा जाहला ॥३॥ एकाजनार्दनी देवाचा एकुलता । नामया-
परता क्रीणी नाहीं ॥४॥

३६०४. नामयाचें घर मोडलें एके दिनीं । मजुर तयालागुनी
मिळेचिना ॥१॥ हिंडतां भागले मजुर न मिळे । आले ते सकळ
गृहालागीं २ पांडुरंग तेंथें होउनी मजूर । शाकारिलें घर नामयाचें
॥३॥ एकाजनार्दनीं उणें नेदी भक्ता । आपण तत्वता अंगें रावे ४

३६०५. शाकार भारे मस्तकीं वाहिले । घर शाकारिलें
नामयाचें ॥१॥ दामशेटी पुसे कोठील तूं कोण । येरु म्हणे जाण-
वस्ती येथें ॥२॥ बिन्हाड तरी माझें राउळाभीतरी । विठ्ठजी
निर्धारिं नाम माझें ॥३॥ तुमच्या नामयाची ममता मज असे फार ।
एकाजनार्दनीं निर्धारें ऋणी त्याचा ॥४॥

३६०६. तुझांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा
सेवा तुमची ॥१॥ संदेह मनासी नका धरूं सर्वथा । माझी
आण तच्चवतां तुम्हालागीं ॥२॥ नामयाचें सांकडें वारीन मी वेणें ।
तुम्ही कांहीं अंगें शिणूं नका ॥३॥ एकाजनार्दनीं वैकुंठींचा राणा ।
सांगतसे खुणा अंतरांच्या ॥४॥

३६०७. नाम्याचे लग्नासाठीं । चिता करी दामशेटी ॥१॥
नाहीं आपुले जवळीं धन । कैसें होईल याचें लग्न ॥२॥ रात्रंदिवस
गोणाईसी । निद्रा नये पै नेत्रांसी ॥३॥ माझ्या नामयाचें
लग्न । एकाजनार्दनीं करील कोण ॥४॥

३६०८. सर्वांचा तो आत्मा कळली तथा खूण । नामयाचें
लग्न करावें तें ॥१॥ जाऊनियां स्वयें देवें साव केली । सोय-
रीक आणिली नामयासी ॥३॥ लग्नाचें काण मेळविलें देखा ।
एकाजनार्दनीं एका नवल चोज ॥३॥

३६०९. दामशेटीचा कारकुन । स्वयें झाला नारायण ॥१॥
लग्नतिथी धरली निकी । नोहे कोणा पै ओळखी ॥२॥ विठ्ठलशेटी
ऐसें नाम । एकाजनार्दनीं प्रेम ॥३॥

३६१०. कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना
लग्नाची ते ॥१॥ सहपरिवार आपण निघाला । लग्नाचा सोहळा
करितसे ॥२॥ एकाजनार्दनीं करुनि पाणिग्रहण । निघाला
आपण तेथोनियां ॥३॥

३६११. प्रातःकाल झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीहीना ॥१॥ विठ्ठलशेटी नाही परिवारासहित । राजाई मनांत शोक करी ॥२॥ एकाजनार्दनी राजाईचा भाव । कांहो देवाधिदेव ठकाविलें ॥३॥

३६१२. न देतां दृशान गेला चक्रपाणी । राजाई तों मनीं दुःख करी ॥१॥ न कळे कवणासी अघटित करणी । करुनी चक्रपाणी कांहो गेला ॥२॥ एकाजनार्दनी राजाईचा हेत । नित्य आठवीत पांडुरंग ॥३॥

३६१३. लक्षाचा सोहळा यथासांग जाहला । नामा वेर्गी आला पंढरीसी ॥१॥ येऊनियां सर्व पहाती संपदा । येथें तो आपदा न मिले आन ॥२॥ एकाजनार्दनी माता आणि पिता । राजाईचा तत्त्वतां शिण करिती ॥३॥

३६१४. उभयतांचें समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य ॥१॥ मनासी तुम्ही नका करूं दुःख । विठ्ठलाचें सुख मज जाहलें ॥२॥ एकाजनार्दनी राजाईची वाणी । ऐकतांवि मनीं संतोपले ॥३॥

३६१५. पेसे कांहीं दिन लोटलेसे जाण । परिसा कारण देवाचें तें १ नाम्यासी चौथे पुत्र पै जाहले । नाम तें ठेविलें विठ्ठलरायें २ एकाजनार्दनी भक्ताचा सोहळा । दाखवितसे डोळां उघड एका ३

३६१६. नारा महादा गोंदा विठा चवथे पुत्र जाहले । आनंदें लागले हरिभजनीं ॥१॥ नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद । आठविती गोविंद वेळोवेळां ॥२॥ एकाजनार्दनी कायावाचामन । वेधलेंसे जाण विठ्ठल चरणीं ॥३॥

३६१७. नामयाची आपदा संसारीं होत । परी न सोडीच हेत पांडुरंगीं ॥१॥ म्हणोनियां प्रीय देवासी पै जाहला । सांभाळी वेळोवेळां नामयासी ॥२॥ एकाजनार्दनी एकविधा भक्ती । तेथें रावे मुक्ति निशिदिनीं ॥३॥

३६१८. एकविध वाचे नामयासी छंद । पै नोहे भेद आन कांहीं ॥१॥ संसार यातना दुःखांचे डोंगर । परि देवाचा विसर नाही मनीं

॥२॥ ह्यणोनियां देव भांवे मागें मागें । सुख त्याचेसंगें देवा होय ३
एकाजनार्दनीं भक्त सुखासाठें । हिंडे पाठोपाठीं देवराव ॥४॥

३६१९. नामयाची जनी दासी पैं ह्यणती । भावें तो श्रीपती
वश केला ॥१॥ दासीचा हा शब्द पूर्वापार आहे । पुराणीं हा
पाहे नियाडा तो ॥२॥ एकाजनार्दनीं नामयाची दासी । प्रीय ते
देवासी जाहली असे ॥३॥

३६२०. नामा आणि दासा बाप लेंक दोन्ही । राजाई गो-
णाई सासु सुना ॥१॥ नारा महादा गोंदा विठा चवधे पुत्र । जन्मले
पवित्र हरिभक्त ॥२॥ आउबाई लेकी नाउबाई बहिणी । तिहीं
चक्रपाणी वेधियला ॥३॥ लाडी आणि वेसी बहीना साकराई ।
एकाजनार्दनीं पाही वंचावळी ॥४॥

३६२१. नामयाची कांता धुणें धुवाया गेली । परिसा भाग-
वताची आली कन्या तेथें ॥१॥ उभयतां बैसोनि केलासे एकांत ।
आपदा आमुची होत संसारांत ॥२॥ तुझांसी तों देवें द्रव्य दिलें
फार । वख अलंकार शोभताती ॥३॥ एकाजनार्दनीं बोलोनियां
गोठी । होत असे कष्टी राजाई ते ॥४॥

३६२२. येऊनियां मातेपार्शीं सांगे वृत्तांत । नामयाची होत
आपदा घरीं ॥१॥ आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदाते दुरी
करूं त्याची ॥२॥ एकाजनार्दनीं करुनि विचार । परीस तो साचार
घेऊनि आली ॥३॥

३६२३. येऊनियां घरा बोले राजाईसी । या परिसें सुवर्णासी
करी आतां ॥१॥ आजचिये दिन ठेवी आपुले घरीं । आपदा
ती हरी प्रपंचाची ॥२॥ सरलिया काम देईं मजलागीं । ह्यणो-
नियां वेगीं गुहां आली ॥३॥ एकाजनार्दनीं झाली ऐशी मात ।
नामयासी श्रुत केली नाहीं ॥४॥

३६२४. येऊनियां घरां नामदेव पाहे । आजी दिसताहे
विपरीत ॥१॥ राजाई तों पुढें येऊनियां बोले । देवें नवल केलें
आपुले घरीं ॥२॥ जातां चंद्रभागे परीस सांपडला । आपुला
तो गेला दैन्यकाळ ॥३॥ एकाजनार्दनीं ऐकोनियां मात । कोथें
पै संतसं मनीं नामा ॥४॥

३६२५. राजाईसी तेव्हां ह्यणतसे नामा । दैन्यकाळ आह्या
नाहीं नाहीं ॥१॥ आह्या हरिदास कुबेर भांडारी । संपदा ती थोरी
घरीं वसे २ कृपावंतें मज नाहीं उपेक्षिलें । आम्हीं कां वाहिले दैन्यवाणें ३
एकाजनाईनीं बोलोनियां मात । गेला राउळांत तेव्हां नामा ॥४॥

३६२६. जासांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो
आम्हां कैसा आहे ॥१॥ राजाईनें त्वरें आणूनियां दिला । ना-
म्यानें घेतिला सव्य करी ॥२॥ जाऊनि चंद्रभागे टाकूनियां दिला ।
नामदेव आला राउळासी ॥३॥ एकाजनाईनीं मस्तक चरणीं ।
डेवूनि विनवणी करी नामा ॥४॥

३६२७. आमुचिये घरीं । परीस पाहिला श्रीहरी ॥१॥ आ-
वडीनें नामा सांगे । पांडुरंग हांसुं लागे ॥२॥ आमुचा दैन्यकाळ ।
गेला ह्यणती सकळ ॥३॥ एकाजनाईनीं मात । नामा देवासी सांगत ४

३६२८. देव ह्यणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहें
दावी मज ॥१॥ हांसूनियां नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे
टाकियेला ॥२॥ ऐसे प्रेमभरीत बोलताती दोघे । तों राजाई
ती मागें त्वरें आली ॥३॥ घाल्नि दंडवत देवासी आदरें । नाम-
यासी उत्तरें बोलतसे ॥४॥ एकाजनाईनीं मागावया परीस ।
परिसा घरास त्वरित आला ॥५॥

३६२९. येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस
मजसी देई बाई ॥१॥ राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते
स्वभावे राउळासी ॥२॥ तुझी वसा घरीं मी जातें राउळीं । म्हणो-
नियां वेगीं आली राउळासी ॥३॥ घाल्नियां नामा दंडवत देवा ।
सांगितला भाव सर्व मनींचा ॥४॥ एकाजनाईनीं नामदेव बोले ।
परिसा टाकियेलें चंद्रभागे ॥५॥

३६३०. राजाई येऊनियां घरीं । नमस्कार करी नामदेवा ॥१॥
परीस देणें झडकरी । परिसा उभा असे द्वारी ॥२॥ ऐकतांचि
ऐशी मात । आले भीमसी धांवत ॥३॥ पुंडलीकासी नमस्कार ।
केला जयजयकार नामघोष ॥४॥ एकाजनाईनीं स्नान । नाम
करितसे जाण ॥५॥

३६३१. करुनियीं स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनीं हातीं ॥१॥ वेळनि परीस सांगें परिसासी । तुझां नि-
श्र्वयेसी वोळखून घेई ॥२॥ ऐकताचि ऐसें नामयाचें बोलणें । परीसा
कर जोडून विनवितसे ॥३॥ ऐसा आनंद सोहळा होतसे संपूर्ण ।
आनंदें निमग्न सर्व जाहले ॥४॥ एकाजनादनीं आनंद पै जाहला ।
आनंदातें गेला परिसा घरीं ॥५॥

३६३२. धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥ प्रत्यक्ष
दाविली प्रचीत । वाळुवंटी परीस सख ॥२॥ कवित्व केलें शतकोटी ।
तारिले जीव कल्पकोटी ॥३॥ देव जेवीं सर्वे । ऐसी ज्याची देवा-
सर्वे ॥४॥ धन्य धन्य नामदेवा । एकाजनादनीं चरणीं ठेवा ॥५॥

३६३३. जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पै केली । शतकोटी लि-
हिलीं काव्य रचना ॥१॥ चौदाजणीं त्यांचें काव्य तें केलें । निर-
भिमानीं वंदिले संतजन ॥२॥ लाडका तो नामा समाधी महाद्वारीं ।
समदृष्टी हरी वरी त्याची ॥३॥ पाळोनियां लळा समाधी ठेविला ।
एकाजनादनीं झाला आनंदमय ॥४॥

३६३४. लडिवाळ नामा विठोबाचा दास । त्याचे चरणां
दंडवत ॥१॥ भक्त शिरोमणी लाडका डिंगर । आवडता फार
विठोबाचा ॥२॥ कवित्व करुनी तारिले सकळ । निरभिमानी
निर्मळ सदादीत ॥३॥ नामावाचुनी कांहीं नेणे तो नामा । त-
याचा तो प्रेमा पांडुरंगीं ॥४॥ ऐसिया संतांसी नमन माक्षें भावें ।
एकाजनादनीं जाचें बोवाळुनी ॥५॥

३६३५. पूर्वीं जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद । तोचि उद्धव
असिद्ध कृष्णावतारीं ॥१॥ कलीमाजीं जाणा नामदेव म्हणती ।
लडिवाळ श्रीपति लळा पाळी ॥२॥ तीर्थयात्रा सर्व केलसे उद्धार ।
सर्व त्याचा भार चालविला ॥३॥ लडिवाळ नामा विठ्ठलचरणीं ।
एकाजनादनीं नमन त्यातें ॥४॥

गोराकुंभारचरित्र.

३६३६. सत्यपुरी ऐसें ह्णती तेरेसीं । हरिभक्तराशी कुं-
भार गोरा ॥१॥ निख वाचे नाम आठवीं विठ्ठल । भक्तिभाव

सबळ हृदयामाजी ॥२॥ उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार ।
भाजनें अपार घडितसे ॥३॥ एकाजनार्दनीं एका सविस्तर ।
पुढील प्रकार आनंदानें ॥४॥

३६३७. प्रेमयुक्त भजन करीं सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोल
वाचे सदा ॥१॥ मृत्तिका भिजवी भाजनाकारणें । प्रेमयुक्त नाचणें
नाममुखीं ॥२॥ एकेदिनीं कांता ठेवुनी जवळी बाळ । उदका-
लागीं उताविक जाती जाहली ॥३॥ एकाजनार्दनीं मूल तें रांगत ।
आलें असे त्वरित मृत्तिकेजवळी ॥४॥

३६३८. लाऊनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत
हृदयामाजी ॥१॥ नाहीं देहावरी रूपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण
विठ्ठल नामें ॥२॥ अज्ञान तें बाळ धरित ते पायां । चित्त देवराया
समरसलें ॥३॥ एकाजनार्दनीं नाचतां समरसें । बाळ पायांसरसें
चिखलीं आलें ॥४॥

३६३९. नेणवेचि बाळ कीं हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा.
पांडुरंगीं ॥१॥ मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ भिसळला
मृत्तिकेंत ॥२॥ रक्त मांस तेणें जाहला गोळा लाल । नेणवे तात्काळ
गोरोबासी ॥३॥ एकाजनार्दनीं उदक आणुनी कांता । पाहे तंव
तत्त्वतां बाळ न दिसे ॥४॥

३६४०. येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला
पुसती जाहली ॥१॥ ठेवूनियां बाळ जीवनालागीं गेलें । तुझी काय
केलें बाळ माझें ॥२॥ परि तो समाधिस्थ नायकेचि बोल । वाचे
गाय विठ्ठल प्रेमभरित ॥३॥ नाचे आनंदानें गाय नामावळी ।
एकाजनार्दनीं बोली कोण मानी ॥४॥

३६४१. अट्टाहास्य शब्द करुनि कांता रडे । आहा मज
येवळें बाळ होतें ॥१॥ जळो तें भजन आपुलेनि हातें । बाळ मृत्ति-
केंत तुडविलें ॥२॥ एकोनियां शब्द जाहला पै सावध । एकाज-
नार्दनीं क्रोध आला मनीं ॥३॥

३६४२. अहामे पापिष्ठे भजन भंगिलें । ताडनालागीं घेतलें
काष्ठ हातीं ॥१॥ नेणवेचि बाळ आपण तुडविलें । भजनाचें वाटलें

दुःख मनीं ॥२॥ धेऊनियां काष्ठ तांतडी धांवला । कागे त्वां भंगिला नेम माझा ॥३॥ एकाजनार्दनीं माहं जातां घाय । तेव्हां कांता बोले काय गोरोबासी ॥४॥

३६४३. स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐक-तांवि वचन मागें फिरे ॥१॥ जनमुखें सर्व कळला समाचार । परि अंतरीं साचार व्यग्र नोहे ॥२॥ हृदयीं ध्यातसे रखुमाईचा पती । निवारिली भ्रांती संसाराची ॥३॥ एकाजनार्दनीं चालविला नेम । परि पुरुषोत्तम नवलपरी ॥४॥

३६४४. संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते ॥१॥ एकांतीं रहाती परि न लिपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥ माझ्या विठोबाची घातलीसे आण । नहोचि संतान वंशासी या ३. एकाजनार्दनीं ऐसें चालत आलें । परि छियेनें केलें नवल देखा ४

३६४५. आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वतमान ॥१॥ पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥ महाजन शेटे सर्व मेळविले । विचारी बैसले कुळाळ सर्व ॥३॥ धाऊटी ती मूल आपण पै यावी । संतती चालवावी गोरोबाची ॥४॥ एकाजनार्दनीं करुनीं विचार । विवाह प्रकार केला दुजा ॥५॥

३६४६. विधियुक्त पाणिग्रहण पै जाहलें । जामातालागीं व्हिलें काय बोले ॥१॥ तुम्ही हरिभक्त दुजा नाहीं भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥ एक एकपणें न धरावें भिन्न । चाळावें वचन वडिलांचें ॥३॥ एकाजनार्दनीं सांगूनियां मात । घातली शपथ विठोबाची ॥४॥

३६४७. गोरियानें केला मनासी विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥ लिगाड तें आपोआप मावळलें । विषयाचें जाहलें तोंड काळें ॥२॥ विठलें करुणा केली सर्वपरी । तारियेलें भवपुरीं संसाराचे ॥३॥ एकाजनार्दनीं खुंटला वेव्हार । नाहीं आन विचार प्रपंचाचा ॥४॥

३६४८. उपवर ती कांता जाहली असे जाण । गोऱ्याची वासना नाहीं कामीं ॥१॥ विठोबाची आण घालोनी निरविलें ।

उभयतां तें व्हिलें पाळा जुम्ही ॥२॥ सांगूनियां वृद्ध आपुल्या
ग्रामा गेला । पुढें काय विचार जाहला परियेसा ॥३॥ एकाजनार्दनी
सुखरूप तिधें । कामधाम वेगें करिताती ॥४॥

३६४९. ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळले
गुज त्याचें ॥१॥ स्त्रियेचें चरित्र न कळे ब्रह्मादिकां । उभयतां
विचार देखा करिताती ॥२॥ दोघी दो बाजूस करिती शयन । कर
उचलोनी धरती हृदयीं ॥३॥ सावध होउनी पाहे कर चोरीं
गेला । एकाजनार्दनीं त्याला शिक्षा करूं ॥४॥

३६५०. चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाही
वर्म दुजें कांहीं ॥१॥ माझ्या विठोबाची आत्ता पै मोडिली । शपथ
पाळिली नाही दुष्टे ॥२॥ घेऊनियां शस्त्र केलें पै ताडन । खंडिले
कर जाण उभयतां ॥३॥ एकाजनार्दनीं करितां सुपरीत । तों घडले
विपरीत स्त्रियेसी हें ॥४॥

३६५१. कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार
प्रपंचाचा ॥१॥ भाजन घडणें राहिलें सर्वथा । पडियेली चिंता अन्न-
वन्ना ॥२॥ उदरानिमित्त कष्ट बहु करिती । निर्भयतो चित्तीं
असे गोरा ॥३॥ एकाजनार्दनीं न सोडीच भजन । पाहूनि नारायण
काय करी ॥४॥

३६५२. रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोन्याची कसवटी
पांडुरंग ॥१॥ माझियाकारणें कर तोडियेले । सांकडें पडिलें मज
त्याचें ॥२॥ माझिया भक्ताची मज राखणें लाज । म्हणोनियां
गुज तुज सांगितलें ॥३॥ एकाजनार्दनीं उभयतां निघाले । सांगातें
घेतलें गरुडासी ॥४॥

३६५३. वेप पाळटोनी देव कुंभार पै जाहले । गरुडासी केलें
गाढव तेव्हां ॥१॥ येऊनियां तेरें पुसतसे लोकां । कुळाळ तो
देखा गोरा कोठें ॥२॥ आह्मी परदेशी जातीचे कुंभार । नाम विद्ध
साचार मज झणती ॥३॥ एकाजनार्दनीं गोरियाचिया वाडां ।
आलासे उघडा देवराव ॥४॥

३६५४. पाहूनियां गोरा वंडवत घाली । म्हणे कोण स्थळी
९. ५८

वस्ती जुम्हां ॥१॥ पंढरीसी राहतों परदेशी आही । नाम तरी
स्वामी विठु माझे ॥२॥ सांगातें कांता आहे बरोवरी । परिवारतरी
एवढाचि ॥३॥ ऐकोनियां मात गोरा संतोषला । रहावें कामाला
माझे घरीं ॥४॥ विठु म्हणे हाचि हेतु धरुनी आलों । एकाजनार्दनीं
जाहलों निर्भय आतां ॥५॥

३६५५. राहिलासे हरि लक्ष्मीसहित घरीं । दैन्य सहपरिवारीं
पळोनी गेलें ॥१॥ उठोनी पाहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका
वहिली वरी आणी ॥२॥ भाजनें तीं पात्रें नानापरी करी । नाटकी
मुरारी चालक जो ॥३॥ ऐसे सुखरूप राहिले निर्धारें । न कळे
विचार गोरोबासी ॥४॥ एकाजनार्दनीं पुढें काय जाहलों । सर्व
दैन्य गेलें गोरोबाचें ॥५॥

३६५६. आषाढीची आत्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ
पंढरीसी ॥१॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही
अनुभवी संत बहु ॥२॥ येतां त्याचि मार्गे तेरेसी ते आले । तिहीं
पुक्षियेलें गोरोबासी ॥३॥ गांवांतील जन सांगती प्रकार । गोऱ्याचा
विचार जाहलों सर्व ॥४॥ परदेशी कुंभार पंढरीचा विठा ।
राहिलासे वांटा करुनियां ॥५॥ ज्ञानदेवें खूणा आणितली मनीं ।
एकाजनार्दनीं पाहूं त्यातें ॥६॥

३६५७. इकडे स्वमाईसी सांगे करुणाकर । चला पै सत्वर
पंढरीये ॥१॥ गरुडासहित वेगें पै निघाले । पूर्ववत आले पंढरीये
॥२॥ एकाजनार्दनीं भक्ताचा कैवारी । ऐसें कवनी हरी उभा विटे ३

३६५८. गोरियाच्या वाढा संत प्रवेशले । गोरियांनें देखिले
दृष्टीं सर्व ॥१॥ देउनी आसन बैसविले संतां । तंव ज्ञानदेव
मुढतां होउनी बोले ॥२॥ कर ते तुटले प्रपंच चाले कवणे परीं ।
येर म्हणे वांटेकरी पंढरीचा ॥३॥ ज्ञानदेव म्हणतां तयासी बोलवा ।
तंव ते लगवगा धावे कांता ॥४॥ स्त्रियेसहित नाहीं तथें कुंभकार
विठा । एकाजनार्दनीं वाटा गेला कवणे ॥५॥

३६५९. येजनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेसी
विठा नाहीं ॥१॥ मृत्तिका आणायानी नाहीं जाहली वेळ । गेलासे

समूळ न पडे दृष्टी ॥२॥ ऐकतांचि ऐशी ज्ञानदेवें गोठी । गोरि-
यासी कंठी धरियेलें ॥३॥ परदेशी नोहे पंढरीचा राणा । केल्ले
कारणा कार्य तुझे ॥४॥ आमुतें न भेटे जाहला असे गुप्त ।
एकाजनादर्नी मात प्रगटली ॥५॥

३६६०. ज्ञानदेव हाणे भाजनें आणवीं । तंव ती देखिलीं
अवधी दिव्यरूप ॥१॥ उचलोनी करीं घेतलें भाजन । विठ्ठळ
विठ्ठळ जाण शब्द निघे ॥२॥ सकळ ते संत गोरियासी म्हणती ।
धन्य तुझी भक्ति त्रैलोक्यांत ॥३॥ एकाजनादर्नी पाकासिद्ध जाहला ।
बैसलासे मेळा भोजनासी ॥४॥

३६६१. सारुनी भोजनं कीर्तनीं बैसलें । थोरीव वणिलें विठो-
वाचें ॥१॥ प्रातःकाळीं स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा
पंढरीये २ संतसमुदाव सर्वे पै असती । पावले त्वरितीं भीमातीरीं
॥३॥ एकाजनादर्नीं करुनियां स्नान । घेतिलें दृशान पुंडलिकाचें ४

३६६२. संत ती मंडळी महाद्वारा आली । मूर्ति देखियेली
विटेवरी ॥१॥ चरणावरी माथां ठेविती भक्तजन । आनंदले
लोचन पाहुनी भक्त ॥२॥ महाद्वारीं नामा कीर्तनीं उभा ठेला ।
मिळालासे मेळा सकळ संत ॥३॥ सद्गदित कंठ कीर्तन करतां ।
एकाजनादर्नीं सर्वथा भक्त होती ॥४॥

३६६३. कीर्तनाचा गजर होत आनंदानें । तंव नामा म्हणे
उच्चारा नाम ॥१॥ टाळी वाहुनी हातें मुखीं वदा नाम । ऐकतां
सकाम भक्त जाहले ॥२॥ गोरियाचे मना संकोच वाटला । कर
नाहीं आपुल्याला टाळी वाहतां ॥३॥ वाटलेंसे दुःख नयनीं नीर
आलें । एकाजनादर्नीं बोले नाममुखीं ॥४॥

३६६४. मुखीं नाम वदे करे बाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्गदित
॥१॥ भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनीं गोरयाप्रती कर आले
॥२॥ टाळी पिटूनियां नामाचा उच्चार । करीत राचार गोरा तेव्हां
॥३॥ एकाजनादर्नीं पुरला मनोरथ । मूलही कीर्तनांत देखियेलें ॥४॥

३६६५. गोरियाची कांता आनंदली चित्तीं । वंदिली माता
ती रुक्मादेवी ॥१॥ रुक्मादेवी हाणे न करा कांहीं चिंता ।

शपथ सर्वथा मुक्त केली ॥२॥। ऐसे भक्त चरित्र ऐकतां कान ।
होतसे नाशन महापापा ॥३॥। एकाजनादर्नीं पुरले मनोरथ ।
रामनाम गर्जत आनंदेसी ॥४॥

३६६६. कुळाळ वंशांत गोरा तो कुंभार । कीर्ति चराचर भरि-
खेलें ॥१॥ प्रतिज्ञा कहनी कर, कमळ तोडी । भाजनेहीं घडी
श्रीविठ्ठल ॥२॥ नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तथाचें काय वानूं
३ एकाजनादर्नीं भक्ताचा कैवारी । भाजनें तीं करी घरीं त्याच्या ४

सांवतामाळीचरित्र.

३६६७. भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोन
धरी स्वयें ॥१॥ नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि
पूर्ण मी तो भक्त ॥२॥ कौतुक दावावया माव देव करिती ।
नामदेवाप्रती काय बोले ॥३॥ एकाजनादर्नीं परिसा सादर । देव
भक्तांचा परिकर संवाद तो ॥४॥

३६६८. देव ह्याणे नाम्या जातो मी पळोनी । काडी पां धुंडोनी
मजलागीं ॥१॥ ऐसे म्हणोनी देवें घातलीसे कास । निघे हृषि-
केश पाहुनी नाम्या ॥२॥ क्षणीं होय गुप्त क्षणीं तो प्रगट ।
पाठीं लागें स्पष्ट नामदेव ॥३॥ दूर गेलिया देव माळा पुष्पें
टाकी खण । तीं तें बोलखुन नामां येत ॥४॥ एकाजनादर्नीं भक्ताचा
कैवारी । अभिमान बोहरी करितसे ॥५॥

३६६९. संसारीं असोनी जीवनमुक्त भक्त । आलासे धांवत
तयां भेटी ॥१॥ समाधिमुखें तळीन वाचे नारायण । लाविले
नयन उन्मळीत ॥२॥ माथां ठेवुनी हात केला सावधान । वदे
नारायण सांवत्यासी ॥३॥ येतां तुझे भेटी चोर मागें आलां ।
लपवी मजला लवलाही ॥४॥ एकाजनादर्नीं ऐकोनियां बोल ।
सांवत्यानं सखोल दृष्टि केली ॥५॥

३६७०. त्रिभुवनामाजी चाले ज्याची सत्ता । तो म्हणे तत्त्वतां
चोर आला ॥१॥ तथाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे
बोल नवल चोज ॥२॥ एकाजनादर्नीं दावुनी लाघव । सांवत्याचें
वैभव प्रगट करी ॥३॥

३६७१. देव हाणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥ लपावया स्थान नसे दुजे आन । उदर फाडून लपविला ॥२॥ भक्ताचे उदरीं बैसे नारायण । कृपेचे सिंहासन घालूनिया ॥३॥ एकाजनार्दनी नामा तेथे आला । माग तो घडिला नाही कांहीं ॥४॥

३६७२. पाहुनी दशदिशा नामा रडू लागे । कां वा पांडुरंगे ऐसें केले ॥१॥ चरणाचा माग येथवरी आला । येथे गुप्त जाहला कळं काय ॥२॥ कांही केशिराजा अवकृपा केली । माक्षी सांडी सांडिली देवराया ॥३॥ एकाजनार्दनी रडतां नामदेव । पाहिलेसे तेव्हां सांवत्याने ॥४॥

३६७३. येवोनी जवळीं कुर्वाळिले वदन । चालिले स्फुंदन सद्गदित ॥१॥ सांवता हाणे नाम्या कां रे रडतोसी । काय जाहले लुजसी सांग मज ॥२॥ नामा हाणे देव पळोनिया आले । येथे गुप्त जाहले न कळे कांहीं ॥३॥ एकाजनार्दनी करितसे खेद । कांही तो गोविंद दुरी गेला ॥४॥

३६७४. बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कांही वनमाळी न दिसे मज ॥१॥ कां हें कर्म आड आजीं आलेसे वाड । न दिसे उघड विदू माझा ॥२॥ कोणत्या लिगाडे पाडिलीसे तुमी । कांही जगजेटी अंतरला ॥३॥ मजविण क्षण तयासी कंठेना । एकाजनार्दनी मना कठिण केले ॥४॥

३६७५. आजीं मी तयाचे न पहातां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणी ॥१॥ जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । हुंदर्यानिवासी आत्माराम ॥२॥ अभिमाने नाडले प्रपंची भागले । ते या श्रीविठ्ठले उद्धरिले ॥३॥ नामदेवा तुज तंव नाहीं अभिमान । मंग कळली खूण अंतरांत ॥४॥ एकाजनार्दनी सद्गद होउनी मिठी घाली चरणीं सांवत्याच्या ॥५॥

३६७६. सर्वभावे तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचे ॥१॥ तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मंजलांगी ॥२॥ तुझी संत उदार सोदरे निजाचे । दशान तयाचे

करवा मज ॥३॥ एकाजनादनीं ऐशी भाकी कीव । अभिमान मर्व
दुरी गेला ॥४॥

३६७७. निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्यानें वडिलें ध-
रिलें पोटीं ॥१॥ सांवल्याचे अंतरीं झळके पीतांबर । नाम्यानें स-
त्वर वोळखिलें ॥२॥ धरुनियां दशी काढिला बाहेर । जाहला जय-
जयकार तया वेळीं ॥३॥ एकाजनादनीं पाहूनियां देव । मिठी
घाली नामदेव चरणासी ॥४॥

३६७८. घालूनियां मिठी करीत स्फुंदन । न सोडीं चरण विठो-
बाचे ॥१॥ कां रे मायबापा लावियेली सर्वें । ऐशीं त्वां कां माव
केली आतां ॥२॥ नामयासी देवें करें उचलिलें । प्रीतीनें आलिं-
गिलें तये वेळीं ॥३॥ एकाजनादनीं सज्जनांचा दास । म्हणोनीं
चरित्रास कथियेलें ॥४॥

३६७९. मालियाचे वंशीं सांवता जन्मला । पावन तो केला
वंश त्याचा ॥१॥ त्याजसर्वें हरी खुरपू लागे अंगें । धांडनी त्याच्या
मागें काम करी ॥२॥ पीतांबर कास खोवोनी माधारी । सर्व काम
करी निजअंगें ॥३॥ एकाजनादनीं सांवता तो धन्य । तयाचें महि-
मान न कळे काहीं ॥४॥

चोखामेळाचरित्र.

३६८०. अमृतासी रोग स्वर्गीं जाहला पाही । अमरनाथा तेंही
गोड नसे ॥१॥ नारदातें प्रश्न करी अमरनाथ । शुद्ध हें अमृत
कोठें होय ॥२॥ सांगे तये वेळीं ऐकाहें भूतळीं । सांगेन नव्हाळीं
सुद्धांपाशीं ॥३॥ पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी । पुंडलिकाचे द्वारें
देव उभा ॥४॥ अनाथाचा नाथ विटेवरी उभा । एकाजनादनीं
गाभा लावण्याचा ॥५॥

३६८१. पंढरीची भात सांगे नारदमुनी । संतांचे कीर्तनीं नाचे
देव ॥१॥ नामाच्या गजरें नाचताती संत । सुरवरांचा तेंथें काय
पाड ॥२॥ तिहीं लोकीं पाहतां ऐसें नाहीं कोठें । कैवल्याची पेट

पंढरी देखा ॥३॥ ऐकोनी अमरनाथ संतोषला मनीं ॥ एकाजना-
दर्दनीं नारद सांगे ॥४॥

३६८२. तथा ठायीं जातां शुद्ध होय अमृत । नारदें ही मात
सांगितली ॥१॥ तेव्हां एकादशी आली सोमवारी । विमान पंढरीं
उतरलें ॥२॥ अमृताचें ताट घेउनी आला इंद्र । गर्जती सुरवर
जयजयकारें ॥३॥ देव सुरवर आले पंढरीसी । नामा कीर्तनासी
उभा असे ॥४॥ सुरवर देव वैसले समस्त । कीर्तनीं नाचत नाम-
देव ॥५॥ एकाजनार्दनीं देव कीर्तनासी । सांडोनी स्वर्गासी इंद्राव ६

३६८३. ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हां आपुले घरीं
चोखा होता ॥१॥ एकादशी व्रत करती दोषेजण । उपवास जाग्रण
निशीमाजी ॥२॥ तीन प्रहर जाहलें उपवास जाग्रण । चोखामेळा
झणे स्त्रीसी तेव्हां ॥३॥ तुझिया घरासी येऊं पारण्यासी । सांगून
मजसी गेला देव ॥४॥ एकाजनार्दनीं चोखा करी करुणा । तेव्हां
नारायणा जाणवलें ॥५॥

३६८४. चोखामेळियाची ऐकोनी करुणा । चालिले भोजना
देवराव ॥१॥ नामदेवासहित अवधे गणगंधर्व । इंद्रादिक देव चा-
लियले ॥२॥ जाउनी नारद सांगे चोखियासी । तुझिया घरासी
येती देव ॥३॥ रिद्धिसिद्धि आल्या चोखियाचे घरीं । जाहली ते
सामोत्री भोजनाची ॥४॥ रुक्मिणीसहित पंढरीनिवास । चोखियाचे
घरास आले वेर्गी ॥५॥ चोखामेळा गेला पुढें लोटांगणीं । उचलोनी
देवांनीं आलंगिला ॥६॥ एकाजनार्दतीं ऐसा चोखियाचा भाव ।
जाणोनी आले देव भोजनासी ॥७॥

३६८५. चोख्याचे अंगणीं बैसल्या पंगती । स्त्रीं ते वाढिती
चोखियाची ॥१॥ अमृताचें ताट इंद्रें पुढें केलें । शुद्ध पाहिजे केलें
नारायणा ॥२॥ तेव्हां देवराव पाचारी चोखियासी । शुद्ध अमृतासी
करी वेर्गी ॥३॥ चोखामेळा म्हणे काय हें अमृत । नामापुढें मात
काय याची ॥४॥ अमृताचें ताट घेउनी आला इंद्र । हेतु गा पवित्र
करी वेर्गी ॥५॥ चोखियाची स्त्री चोखा दोषेजण । शुद्ध अमृत तेंगें

केलें देखा ॥६॥ चोखियाच्या घरीं शुद्ध होय अमृत । एकाजना-
दर्नीं मात काय सांगूं ॥७॥

३६८६. बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणीं । जेवी शारंग-
पाणी आनंदातें ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक
देव नारदमुनी ॥२॥ चोख्यमेळा ह्याणे दोन्ही जोडोनी कर । मज
दुर्वळा पवित्र केलें तुझीं ॥३॥ यातीहीन सी असंगळ महार ।
कृपा मजवर केली तुझीं ॥४॥ पंढरीचे ब्राह्मण देखतील कौण्ही ।
वरें मजलागुनी न पाहती जन ॥५॥ ऐसें ऐकोनियां हांसती सकळ ।
आनंदें गोपाळ हास्य करी ॥६॥ विडे देऊनियां देवें बोलविलें ।
इंद्रादिक गेले स्वस्थानासी ॥७॥ पंढरीचे ब्राह्मणां चोख्यासी छळिलें ।
तेही संपादिलें नारायणें ॥८॥ एकाजनादर्नीं ऐशी चोखियाची मात ।
जेवी पंढरीनाथ त्याचे घरीं ॥९॥

३६८७. चोखियाची भक्ति कैसी । प्रेम आवड देवासी ॥१॥
डोरें बांडी त्याचे घरीं । नीच काम सर्व करी ॥२॥ त्याचे
खीचें वाळतपण । स्वयें करी जनार्दन ॥३॥ ऐसी आवड
भक्ताची देखा । देव भुलले तथा सुखा ॥४॥ नीच याती न मनी
कोंडीं । एकाजनादर्नीं भुलला पाही ॥५॥

३६८८. दामाजीचा भाव पाहुनी श्रीहरी । अनामिक निर्घारीं
स्वयें आला १ घेऊनिया द्रव्य निघाला तो हरी । जोहार जोहार करी
बादशाहातें २ द्रव्य देऊनियां रसीद घेतली । भक्ताची माउली विठा-
वाई ॥३॥ एकाजनादर्नीं भक्ताच्यासाठीं । धावे पाठोपाठीं भक्ताच्या ४

भाग पांचवा.

रूपके.

जोशी.

३६८९. मी परात्पर पर जोशी । होरा सांगेन संत सभेसी ।
भाक्षे वचन मानाल मानसी । तरी दृढ निश्चयेसी परिसावें नाना
॥१॥ एका एका राजेशी । प्रजा मोकदम कारभारी । शेटे महाजन
चौधरी । बरवी नगरी वसविली नाना ॥२॥ राहाटकाटाचे दिवस
आले । जागे साडेनी फेरे केले । मार्गे कष्ट बहुत भोगिले । शेवटीं
फळ आलें नरदेहासी नाना ॥३॥ या पांडरींत मार्गे बहुत आले ।
जोशी भविष्य सांगों गेले । त्यांचें तुझीं नाहीं ऐकिलें । दगे झाले
थोर थोर नाना ॥४॥ काळाचे फेरे होऊन गेले । थोर नगराचे सं-
हार झाले । साच मान माझ्या बोलें । जोडी करा आत्मयुक्ति
नाना ॥५॥ धेडा मांगाच्या मान्यता झाल्या । उत्तम योनि भि-
केस लागल्या । तें एका मज जोशाच्या बोला । उत्तम ते पडले
अधम घरीं नाना ६ नांव काय पाटिलबुवाचें । पुढील भविष्य सांगेन
साचें । वचन एक मज जोशाचें । तेणें तुझें समाधान होईल
नाना ॥७॥ एका वायकोची संगत घडली । तेणें तुझी महिमा
बुडाली । जुनी भाकर सरोनि गेली । गांठ पडली दरिद्राची नाना
॥८॥ तिचा संग टाकीं दादा । बरवा चालेल तुझा धंदा । साच
माती माझ्या शब्दा । सदा सर्वदा सुखी होसी नाना ॥९॥ नांव
काय आवाजीचें । कल्याण होईल बयाचें । पुढील भविष्य सांगेन
साचें । तरी तुझें तेणें समाधान होईल बये ॥१०॥ बया आणिक
एक सांगतो मात । टाक कुबुद्धि पाहूं दे हात । फार बरेपणा दोघांत ।
खी पुरुषांत बहू गोडी बये ॥११॥ विघ्न दिसतें वरले आळीं ।

जाहं पाहती थोर थोर बळी । पूर्वपुण्ये जाहली होळी । फेरे पाळी चुकेना गे बये ॥१२॥ दहा लेंकुरें जाहली आई । परि तूं एकाचें सुख देखिलें नाहीं । आतां येथून पुढें पाहीं । सुख होईल तें ऐक बये ॥१३॥ एका लेंकीची सासुरवाडी । अपार सुख देखशील पुढी । माझे वचन नको मानूं लवाडी । सत्य तुजपुढें बोलतो बये ॥१४॥ कुबुद्धीची कांचोळी । लेऊं नको काळी चोळी । दुष्टगत झाली सगळी । ऐक नाम तुझे बये ॥१५॥ विकल्प उडदांचा भेळावा । द्वैत तांब्याचा पाऊड द्यावा । संदेह तेलाचा घट भरावा । ओवाळून द्यावा मज जोशाकारणें बये ॥१६॥ विषम बुद्धीचें नाणें । ओवाळून द्यावें मज जोशाकारणें । आपुलें निःशेष बरें करणें । तरी दान करीं वेगेंसीं बये ॥१७॥ साच मानी माझ्या बोला । येथूनियां तुझा शनैश्वर गेला । जन्मगुरूचा पालट जाला । संग घडला साधुसंतांचा बये ॥१८॥ पूर्ण जोशी जनार्दन । सूर्यवंशी रघुनंदन । तयासीं अनन्य जातां शरण । वंश उद्धरण तयाचा बये १९

३६९०. संचित बरवें लिहिलें । भाग्यवंता भाग्य चांगलें । कन्या-पुत्र पोट पिकलें । वेल मांडवा जाईल १ फार दैव दुणावेल । पोट-भर दोंद सुटेल । गाईह्याशीं वाडे भरतील । उत्कृष्ट दुभतें होईल ॥२॥ आहे सदैव तुमचा वाडा । रोग जाईल तुमची पीडा । सज्य जोड्या बसावया घोडा । विघ्न जातील देशोधडा ॥३॥ यांत सुळं नका जाईल नेट । रामनाम भजे झटपट । आहार निद्रा काम लटपट । लोभाची भारी खटपट ॥४॥ मायेचा वाजार-ह्याट । पुढें अवघड घांट नीट । तुरून आलों मी या पेंठ । सांगतो तुझाला नीट । चित्त देऊनि ऐका खुणा गा ॥५॥ आया बाया सांगतो नाणी । तुझीं अवधिया धरा ध्यानीं । उठतां बैसतां शयनीं । कांडितां दळण कांडीना ॥६॥ मातापिता बंधु बहिणी । बाळ भ्रतार सुखाची मांडणी । अंतकाळीं येईना कोणी । एकलें जावें स्वर्गाशीं ॥७॥ कोणी संत येतील घरा । त्यांचा आदरमान करा । अतीत अभ्यागत येती द्वारा । त्याला कांहीं तरी दान करा । हृदयीं आठवा पंढरिनाथा ॥८॥ लगबगा जळदीला मोल । देहपावचा

होरा जाईल । हे डोळे गांवीं दिवस मावळेल । कानपूरचे कवाडे
 लागतील ॥१॥ तोंडापुर ओस पडेल । दांतवाडीचा मार्ग मोडेल ।
 नाक गांवीं गळती लागेल । सुरतीचा डौल विघडेल ॥१०॥ मग
 सरेल अवधी हवा । कांहीं विचार आपल्या जिवा । कांहीं घडली
 नाहीं सेवा । शुद्ध हरपेल गाळ वेडगांवा । बैसली जागा उठवेना
 ॥११॥ जेणें आंधळे भोळे अज्ञान । यांना गुरुसंत तो ज्ञान । दिला
 मंत्र तो घर बुडवून । आपुल्या स्वहिताकारणें । साठ सहस्र
 ऋषीजन दुर्वास श्रेष्ठ भोजन ॥१२॥ ह्या कंसाचे घरीं सहा महिने
 अवद भारी । मिष्टान्न नानापरी अंतीं गेले यमपुरीं । सेवकिला
 दुर्योधना ॥१३॥ महा संकटें आलीं थोर । यमपुरींची एका खबर ।
 ऐसी हजार कोस चौफर । तेथें नरककुंड अधीर । भारी दुःखाचे
 डोंगर । समर्थ राजा इंद्र गरीबाचा पाड काय बरें ॥१४॥ तळमळ
 व्यथा भोगिती । एकावयाची गती । वडील करुणा भाकिती । वैश्य
 कल्याण चिंतिती । दया नाही उपाय चालेना ग ॥१५॥ सांगतों
 अनुसंधान । हित होईल तुमचें कारण । संतांचे संगतीनें पंगती
 पवित्र पावन ॥१६॥ द्वारी तुळसीवृंदावनें । एकादशी व्रत नेमानें ।
 हरिदासाचे संगतीनें । हरिकथा पुराण श्रवणा ॥१७॥ कोटी
 कुळ्या होतील पावन । वैकुंठी त्याचें पेण । एकाजनार्दन सांगतों
 प्रसन्न । नाम श्रेष्ठ पतीत पावन गा ॥१८॥

३६९१. माझा शकुन एका भाई । चार वेद देती ग्वाही ।
 सहाशास्त्रें वदती पाही । तेंचि धरनी रहा ॥१॥ सावध नाना साव-
 ध नाना । समज कांहीं तरी धरी मना ॥२॥ नका जाऊं आड वाटे ।
 तेथें लागती चपेटे । दांत विचकुनी पडसी नेटें । उगेच पहा ॥३॥
 गेले सरले मार्गाल फेरे । आतां दिवस आले बरे । विघ्न नाहीसें
 जालें सारें । सावध रहा ॥३॥ एकाजनार्दनीचा जोशी । होरा
 सांगतों संतांसी । एकतां जातील मोक्षपदासी । नायकतां पडतील
 चौऱ्यांयशीं । हेंचि पहा ॥४॥

३६९२. येथुनि पुढें बरे होईल । भक्तिसुखें दोंद वाढेल ।
 फेरा चौऱ्यांयशींचा चुकेल । धनमोकासी ॥१॥ मी आलों रायाचा

जोशी । होरा ऐका दादानों ॥१०॥ मनाजी पाटील देवगोंवचा ।
 विश्वास धरूं नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाटील फर्शी ।
 वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारुण । तिच्या
 पायीं नागवंण । घर बुडविसी ३ एकाजनार्दन कंगाल जोशी । होर
 सांगतां लोकांसी । जा कारण सदुरुसी । फेरा चुकवा चौन्यांयशी ।
 ३६९३. आह्मी अलक्षपुरचे जोशी । शकुन सांगूं निथयेसी ।
 तेणें चुकती चौन्यांयशी । मी निर्गुणपुरीचा जोशी ॥११॥ होरा ऐक
 दादानों । होरा ऐका दादानों ॥१०॥ नका जाऊं मनामाने । थो
 थोरा जाहले दगे । मी घोलत नाहीं वाउगें । सावध रहा दादानं
 ॥१२॥ वासना घडिट ही वा थोर । भुलविले लहान थोर । फिरत
 चौन्यांयशीं लक्ष धरें । पडाल फर्शीं दादानों ॥१३॥ एकाजनार्दन
 जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी । रामनाम वाचेसी । तेणें तरतें
 विश्वासी दादानों ॥१४॥

बाळसंतोष.

३६९४. अलक्ष लक्ष पाहवेना । तें कोणाचे ध्यानीं वैसेना ।
 योगी ध्याती जया ध्याना । तें आपी पां रे आपुल्या मना ॥१॥
 बाबा बाळसंतोष । बाळसंतोष ॥१०॥ अनुहात शब्द निराळा
 सोहं सोहं त्याची कळा । तें नये ध्यान मना सकळां । ऐसी अगम
 त्याची कळा ॥१२॥ जुनीं टाका देहाची अंगीं । भाव धरा भक्ति
 संगीं । विरेल देहपण अंगीचें अंगीं । मिथ्या प्रपंच जाईल भंग
 ॥१३॥ एकाजनार्दनीं मागे दान । पूर्ण परिपूर्ण कळली खूण । सवत्र
 कोंदला जनार्दन । देहाचि विदेही जाहला पूर्ण ॥१४॥

३६९५. आह्मी परात्पर देदी । कोणी नोळखती आह्मांसी ।
 टाकून आलों संतांशांसी ॥१॥ बाबा बाळ संतोष ॥१०॥ जीर्ण स्वर्ग
 पाचा शेला । विषय भोगितां विटला । तो मज धावा दाते वहिर
 ॥१२॥ ऐक्यत्वाचें बिरडें जोडी । त्रिगुणाची कसणी फेडी । जु
 कांचोळी रोकडी ॥१३॥ पूर्णत्वाची पुरणपोळी । स्नेहावरील तेलवरी
 प्रबोध लाडु तयाधरी ॥१४॥ एकाजनार्दनीं मागतां दान । जितां
 जाणे जीवपण । शेखीं दिलें दिवपण ॥१५॥

३६९६. चौदेहांची घेवनी दीक्षा । आम्ही मागूं कोराज भिक्षा ।
अलक्ष्य अनुलक्षा । प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्षा ॥१॥ बाबा बाळ
संतोष ॥धु०॥ देहीं असून होऊं विदेही । कामक्रोध बांधूं पायीं ।
आशा मनीशा कलं दिशा दाही । मदमत्सर उडवूं भाई ॥२॥ प्रपं-
चाची लावूनी राख । तोहूं जन्ममरणाचा पांग । एकाजनादर्नीं
अनुराग । अक्षय संग संतांचा ॥३॥

३६९७. चिन्मय चिद्रूप अक्षय डोळां । दिसे रूपरूप आगळा ।
आगमां निगमां न कळे कळा । तोचि लक्षा लक्ष लक्षु निराळा ॥१॥
बाबा बाळसंतोष । बाळसंतोष बाबा बाळसंतोष ॥धु०॥ दृश्य
अदृश्य आटलें । द्वैताद्वैत तें फिटलें । ज्ञेय ज्ञाता ज्ञानें भेटले ।
सद्गुणवरण लक्ष लक्षिलें ॥२॥ दया क्षमा शांति विरक्ति । मावळली
व्यक्ताव्यक्ती । उडोनि गेली सकळ भ्रांती । जाहली संसाराची
शांति ॥३॥ दान दिधल्या नुरेचि कर्म । निवारला भवभ्रम ।
जाहलों निःसंग निष्काम । एकाजनादर्नीं विश्राम ॥४॥

३६९८. अद्वैत द्वैतातति लक्ष । जीव शिव तेथें साक्ष । तें
आम्हां दिसे प्रत्यक्ष । गेलें ध्येय ध्यान लक्ष ॥१॥ बाबा बाळसंतोष
बाळसंतोष ॥धु०॥ सोहं कोहं विरला नाद । गेला भेद तुटला
छंद । अंगोअर्गां वेधला वेध । तेणें जाहलों बोधाबोध ॥२॥
नुरेचि कर्माची वासना । नाठवे द्वैताची भावना । छंदेंछंद सहस्र
चरणा । कायावाचा शरण जाणा ॥३॥ ध्यान ध्यान अखंड जाहलें ।
भुक्ति मुक्तीचे फेरे खुंटले । एकाजनादर्नीं ऐसें केलें । जन्ममरणांचें
बीज भाजलें ॥४॥

३६९९. आह्मी परात्पर देखी । कोणी नोळखती आम्हांसी ।
ठाकुनी आलों संतांपाशीं । वेगीं देईं निजसेवेसी ॥१॥ गवरी
बाळसंतोष ॥धु०॥ दोहातांचें द्वैत दान । नेघे कोरडें कोराज ।
नमगे नमगे हें साधन । अविठ न विटे तें देईं परमात्र ॥२॥ क्षीर-
सागरीची क्षीर घारी । विवेक गुळाची गुळवरी । पूर्ण परिपूर्ण
देईं पुरी । प्रबोध लाहू तयावरी ॥३॥ जीर्ण स्वरूपाचा शेला । कृ-
पेनें दे कां गा मजला । शुद्ध सत्त्वे निर्वाळला । निजबोधें उपा-

जिला ॥४॥ नवखडे खंडिला । जीवशिवेविण सिविली । दे वो भक्तीची काचोळी । अंगी जीर्णत्वे बाणली ॥५॥ मोह ममतेचे बिरडे फोडी । शुद्ध सत्त्वाची गांठ सोडी । त्रिगुणाची कसणी तोडी । सुती काचोळी देई रोकडी ६ पंचतत्त्वाचे अंगुले । विषय भोगितां विटले । वासना कसा जे तुटले । ते मज देई कां वाहिले ॥७॥ प्रपंच भोग गेले भंगी । तेचि दे गा अंगींचे अंगी । यालागीं नाचतसे रंगी । रंगी रंगलो श्रीरंगी ॥८॥ नाही नाही कीं ह्यणसी येथे । आहे परिपूर्ण भलें जळते । मी जो ज्ञानार्थी क्षुधितें । अर्थे करि कां समर्थे ॥९॥ ज्ञान देतां धन न सरे । जो घे त्याचे दरिद्र विरे । मागत मागणे वोसरे । ऐसें धन दे ऋ हो निर्धारें ॥१०॥ एकाजना-र्दनी मागत दान । धीते नेले जीवपण । शेखां नेदाच शिवपण । केले निज सुखसंपन्न ॥११॥ चिदानंदाचा निजस्वादु । नंदांदाचा अनुवादु । निजनिजाचा उद्बोधु । एकाजनार्दनी प्रबोधु ॥१२॥

३७००. आह्मी परास्पर भिकारी । वेणें आलों संतांद्वारी । या मज भक्तीची भाकरी । म्हणोनी नाचतो नामगजरी ॥१॥ बावा बाळसंतोष ॥१०॥ युगे अष्टाविंसांचा जोगी । विभूति चर्चित सर्वांगी । गळां अनुपम्य शैली शिंगी । वाजवी सोहं शब्द जर्गी ॥२॥ त्राहे त्राहे त्राहे त्राहे । हे तो नमगे मी काहीं । एकाजनार्दनाचे पार्यी । कायावाचा मन राही ॥३॥

३७०१. अलक्ष लक्ष मी भिकारी । म्हणोनी आलों सद्गुरु-द्वारी । भिक्षा मागतो नानापरी । कोण्ही वाचे स्मरा मुरारी ॥१॥ बावा बाळसंतोष । बाळसंतोष ॥४॥ चार युगे करुनी फेरी । हिंडे सद्गुरूचे द्वारी । भिक्षा मागो अलक्षपुरी । तेणे तुटेल चौ-च्यांयशींची फेरी ॥२॥ शरण एका जनार्दन । तुटले देहाचे बंधन । कर्माकर्माचे जाहले खंडन । गेले विलया जीवपण ॥३॥

वासुदेव.

३७०२. धन्य जर्गी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्ण वासु-देव सदा स्मरे वाचे ॥१॥ सुखदुःखसमान सकळ जीवांचा कृपाळ । ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कळोल ॥२॥ विषयीं विरक्त जया

नाहीं आपपर । संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार ॥३॥ जाणीव
शाहाणीव वोळें सांडोनियां दुरी । आपण वस्तीकर वर्ततसे संसारी
॥४॥ एकाजनार्दनीं नित्य हरीचें कीर्तन । आसनीं शयनीं सदा
हरीचें चिंतन ॥५॥

३७०३. जया परमार्थीं चाड । तेणें सांडावें लिगाड । धरुनी
भजनासी चाड । नित्य नेम आदरें ॥१॥ सांडीमांडी परती टाकीं ।
वासुदेव नाम घोकीं । मोक्ष येईल सुखीं । नाम स्मरतां आदरें ॥२॥
रामकृष्ण वासुदेवा । धरीं हाचि दडभावा । आणिकाचा हेवा । दुरी
करीं आदरें ॥३॥ घालीं संतांसी आसनें । पूजा करीं कायावाचा
मनें । एकाजनार्दनीं जाणे । इच्छिलें तें पुरवी ॥४॥

३७०४. सुखें सेऊं ब्रह्मानंदा । गाऊं रामनाम सदा । नोहें मग
बाधा । काळ दूत यमाची ॥१॥ करुं वासुदेव स्मरण । तेणें
तुटेरे बंधन । खंडेल कर्माचें बदन । वासुदेव जपतांची ॥२॥ तीर्थ-
यात्रे सुखें जाऊं । वाचे विद्वलनाम घेऊं । संतांसंगें सेऊं । वासुदेव
धणीवरी ॥३॥ लोभ समता दवडूं आशा । उदर व्यथेचा वोळसा ।
न करुं आणिक सायासा । वासुदेवावांचुनी ॥४॥ मुखय वर्माचें हें वर्म ।
येणें साधे सकळ धर्म । एकाजनार्दनीं नाम । वासुदेव आवडीं ॥५॥

३७०५. वासुदेव स्मरणें तुटती जन्ममरण व्याधी । अहं सोहूं
कोहं मूळ ह्या सांडी उपाधी ॥१॥ रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे
आठवा । जन्मजरा तुटे वाचे आठवितां सांठवा ॥२॥ विपळ्या
टाळ घुळघुळा शब्द नादें । तेणें ब्रह्मानंद हृदयीं आठवण नादें ॥३॥
एकाजनार्दनीं वासुदेव चिंतितां । यम काळ दूत पळती नाम ऐकतां ४

३७०६. विषय सेवितां गा जन्ममरणाचा बाधु । विवेक गुरु-
वाक्य छेदी छेदी भवबंधु ॥१॥ रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदें
गळती गा । रामकृष्ण वासुदेव हरि देहीं विदेही जाला गा २ गुरु-
वाक्य भावबळें निजबोधें पै बुद्धी । तेणें बोधें पाहतां गा
अखंड ते समाधि ॥३॥ जनीं वनीं निरंजनीं वासुदेवें समान ।
एकाजनार्दनीं चित्त चैतन्य घन ॥४॥

३७०७. वासुदेवस्मरण पापहरणाचें मूळ । तीर्थांचें साहेर

मूढ केलेल्या
उशीर झाल्या
नेल. (Th
last mark
nd of dela

ब्रह्म व्यापक निश्चळ । अघनाशी मुखीं स्मरतां वाचा जाली निर्मळ ।
त्रिविधताप शोषुनी रूपीं स्वरूपीं सुमंगळ ॥१॥ ॐ नमो भगवते
रामकृष्ण वासुदेवा ॥ध्रु०॥ जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणें ।
तीर्थ व्रत यम नेम नलगे दैवता धरणें । आसनमुद्रा ज्ञान ध्यान
नलगे वाराणसीं मरणें । केशव माधव अच्युत वदतां होय पातक
हरणें ॥२॥ शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हृदयोग । गुदपी-
डन कुंडलिनी कलिमलदल भंग । ऊर्ध्ववायूचा श्वेतु तोडोनी करि वो
वनभंग । ब्रह्मरंध्रीं भिसळें परी सुसुष्ठु दंग ॥३॥ मनोजय वासना
तोडोनी केली बीमोडी । मनपुर नगर पहातां दुर्गति मोडी । काम-
क्रोध मद मत्सर अहंकार झोडी । अखंड परमानंद सेउनी उभवी
गुडी ॥४॥ भेदभाव तोडोनियां घेतला प्रेमाचा गरळा । शुद्ध नाम
श्रीहरीचें निजमुखीं लागला चाळा । हरिस्मरणाचेनी नळें अंकित
केलें कळिकाळां । एकाजनार्दनीं अखंड सुख सोहळा ॥५॥

३७०८. मी वासुदेव नामें फोडितों नित्य टाहो । देखिले पाय
आतां मागतां दान घाहो । सांवलें रूप माझ्या मानसीं नित्य राहो ।
पावन संतवृंदें सादरें दृष्टी पहा हो ॥१॥ रामकृष्ण वासुदेवा । हरि-
रामकृष्ण वासुदेवा ॥ध्रु०॥ सांडोनी सर्वे चिंता संतपदीं लक्ष लागो ।
मुक्त मी सर्वसंगीं सर्वदा वृत्ति जागो । भाविक प्रेमळांच्या संग-
तीं चित्त लागो ॥२॥ अह्नैतेंची चालो अक्षयीं भाक्तियोग । स्वप्नीही
मानसातें नातळो द्वैत संग । अद्वयानंद वेधें नावडो अन्य भोग ।
अक्रियत्वची वाहो साक्रियारूप बोध ॥३॥ पहातां विश्वमातें निज-
रूप दाखवी । सत्कथा श्रवण कर्णी पीयूष चाखवी । रसने नाममंत्र
सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा ह्मणे बा रे घेई ॥४॥ हें दान पा-
वलें सहस्र शांतिलिंगा । हें दान पावलें आत्मया पांडुरंगा । हें दान
पावलें व्यापका अंतरंगा ॥ हें दान पावलें एकाजनार्दनीं दोष जाती भंगा ५
३७०९. कर जोडूनि धिनवितो तुम्हा । तुझी वासुदेव वासुदेव
म्हणा । नको गुंतूं विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१॥ नर-
देह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना । त्यामध्ये दुःख यातना ।
तुझी आठवा मधुसूदना ॥२॥ नलगे तीर्थांचें भ्रमण । नलगे

दंडण मुंडण । नलमे पंचात्री साधन । तुझी आठवा मधुसूदना ॥३॥
होचि माझी विनवणी । जोडितो कर दोन्ही । शरण एका जनार्दनी ।
तुझी वासुदेव म्हणा अनुदिनी ॥४॥

अंधळा.

३७१०. मार्ग बहु असती परी तयांची न कळे गती । ह्यणोनि
पडियलों माया मोहभ्रांती । तेणें मी जाहलों अंध कोण धरील
चित्ती । मारितो हांका मोठ्यानें अहो उदार श्रीगुरुमूर्ति ॥१॥ धांव
धांव श्रीगुरुराया काढीं देऊनि हात । बुडतसे भवनदीमाजी न
कळे अंत । शिण बहु मज जाहला श्रमलों पाहत पाहत । यांतुनी
सोडीं वेगीं तुझा श्रीगुरु समर्थ ॥२॥ वाटे आडवाट दरी दरकुटे
यांमाजी गुंतलें । कन्या पुत्र स्त्रीधन हें वर पडिलें जाळें । कवण
उगवील कवणा शरण जाऊं तें न कळे । करितो चिंता हृदयीं तंव
श्रीगुरु भेटले ॥३॥ मार्ग हा दाविला जेथें नाहीं गोंवागुंती । श्रीगुरु
प्रसन्न जाहले निवारली अवघी भ्रांती । एका शरण जनार्दनीं जा-
हली संतोषवृत्ती । अंधपण फिटलें निवारली पुनरावृत्ती ॥४॥

३७११. आधीं देखत होतो सकळ । मग ही दृष्टि गेली आलें
पडळ । चालतां मार्ग न दिसे केवळ । आतां मज करा कृपा मी
दिन तुझी दयाळ ॥१॥ दाते हो दान करा तुम्ही संत उदार ।
चालतां मार्ग दाखवा मज निर्धार । गुंतलों लोभ आशा कांही न
कळे विचार । दृष्टी तें फिरवूनि या मुखीं नामाचा उच्चार ॥२॥
त्रैलोक्यांत तुमची थोरी पुराणें वर्णिती साचार । वेदही तुझां गाती
तयां न कळे निर्धार । कीर्ति गाती सनकादिक तो दाखवा
श्रीधर । म्हणोनि धरिला मार्ग नका करूं अवेहेर ॥३॥ अंधपण
सर्व गेलें श्रीगुरुचा आधार । तेणें पंथें चालतांना फिटला माया-
मोह अंधार । एकाजनार्दनीं देखिला परेपरता पर । श्रीगुरु
जनार्दन कृपेनें दाविलें निजधर ॥४॥

३७१२. पंढरपुर पाटणीं गा महाराज सार्वभौम । पांडुरंग
दिनबंधु जयाचें तें नाम ॥१॥ अंधळ्या जीवींचें तो जाणतो धर्म ।
ह्यणोनि आलों गा देईं माझें मज वर्म ॥धु०॥ असोनि हात पाय

ढोळे जाहलों मी अंधळा । सुखीं नाम तुझे लागलों वाचेसी चाळीं ॥१२॥ देऊंगि दान मातें नाम सांगे ये काळीं । विठोबाचें दान आलें ऐसी देईन आरोळी ॥३॥ दान पावळें संतसंगें भक्तीचें । एकाजनार्दनीं अखंड नाम वाचे ॥४॥

पांगुळ.

३७१३. मी माझे कल्पनेचें जाहलोंसे पांगुळ । चालतां न चलवेचि कोठें न मिळे स्थळ । हिंडलों दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही आंती वारी कें भेटेल गुरुदयाळ ॥१॥ धर्म जागो गुरुमहिमा देहीं दाविला देव । निघारुनी भवर जाळें अवघा निरसला भेव ॥२॥ कर्म त्या अकर्माच्या लागती वाटे ठेंसा । संपत्ती विपत्तीचा मानिला भरंवसा । कन्या पुत्र आस जन हा तो सहज बोळसा । या भ्रमडोहीं बुडालों धांवे गुरुराया सर्वशा ॥२॥ येउनि गुरुनाथें माथा ठेविला कर । अज्ञानतिमिर गेलें शुद्ध मार्ग साचाह । गर्जत चालियेलों फिटला अज्ञान अंधाह । एकाजनार्दनीं माझा श्रीगुरु उदाह ॥३॥

३७१४. मृत्युलोकीं एक नगर त्यांचें नांव पंढरपुर । तेथील मोक्षाशी उभा असे विटेवर । पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर । बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहूर ॥१॥ तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा । न्या मज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा ॥२॥ मज नाहीं हातपाय डोळां पडली झांपड । कर्ण बधिर झाले वाचा बोले बोंबड । नाक मुख गळू लागलें लाळ आणि बोंबूड । श्वानापरी गती जाली अवघे करिती हाडहाड ॥२॥ साधुसंत मायबाप जे का दपेचे सागर । भावाचें मुख्य स्थान भक्तीचें माहिर । तिहीं केलें कृपादान मस्तकीं ठेविला कर । मायांमोह निरसलीं शुद्ध जालें कलेवर ॥३॥ भाव दिला मजसांगातें मार्ग दाविला नीट । आंति हे समूळ गेली दिसू लागली वाट । नाचत प्रेमछंद चालू लागलों सपाट । एकाजनार्दनीं पावलों पंढरी पेंठ ४

३७१५. सहज पुरपाटणीं गा । एक जनार्दन दांता । पांगुळां पश्ये देतो विश्रान्ति सप्तस्तां ॥१॥ यालागीं नाम त्याचें दुःख निरसी

मनाचें । पांगुळा जीवांचें तोचि चालवी साचें ॥२॥ जीवें जिता मी
पांगुळ दिधला निजबोध ढवळा । खाविरि बैसोनि क्रीडे सर्वत्र
स्वलीळा ॥३॥ एकाएकु परम दीन अंध पंगु अज्ञान । जनार्दनें
कृपा करून करवीं निजसत्ता चलन ॥४॥

आंधळा पांगुळा.

३७१६. अंध पंगु दड जाहलों बांधलों संसारीं । मायामोह
भरली नदीमाजी दुस्तर मगरी । यांतून कोण सोडवील नाना-
परीचें दुःख भारी । दैवयोगें भेटलां तो जनार्दन गुरु सत्वरी ॥१॥
धर्म जागो जनार्दनाचा तेणें निवारिला फेरा । चुकविल्या चौऱ्यां-
यशींच्या तयानें वेरझारा । मोक्षप्राप्ती वाट जाहली दाविला सोयरा ।
जन्ममरणदुःख गेलें जाहलों सैराट मोकळा ॥२॥ घातिलें अंजन
डोळां दिसां लागली वाट । मोकळा मार्ग जाहला चालिलों
सैराट । श्रीगुरुजनार्दन मुखीं नामाचा बोभाट । एकाजनार्दनीं
पावलों मूळची पेंठ ॥३॥

३७१७. असोनियां दृष्टी जाहलों मी आंधळा । आपंगिलें
जिहीं जाहलों त्या वेगळा । मायबाप माझे म्हणती मज माझ्या
बाळा । शेवटीं मोकलिते देती हातीं काळा ॥१॥ संत तुझी बाप-
माय माझी राखा कांहीं दया । लागतो मी वारंवार तुमचीया पायां
॥धु०॥ इंद्रियें माझीं न चलती क्षणभरी । गुतलों मायामोहें या
संसाराचे फेरीं । अंधरुण घातलें तें इंगळाचे शेजेवरी । कैशी येईल
निद्रा कोण सोडवील निर्धारिं ॥२॥ मायबाप तुझी संत उपकार
करा । जर्गो जो नांदतो जर्नी एवढा जनार्दन तो खरा । तयाचिया
चरणावरी मस्तक निधीरा । एकाजनार्दनीं करी विनंति अवधारा ३

३७१८. उकार निज वृक्ष त्यावरी वेंचलों प्रत्यक्ष । दान मार्गो
रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष ॥१॥ जालों मी अंध पंगु । माझा कोणी
न धरिती संगु ॥धु०॥ चालतां वाट मार्गी मज कांहीं दिसना ।
उंच्वारिती नाम संतमार्गें चालिलों जाणा ॥२॥ पाहुनी पंढरी पेंठ
अंधपणा फिटलों । एकाजनार्दनीं संतपार्थीं लीन झालों ॥३॥

३७१९. दाते बहुत असती परि न देती साचार । मागत्यांची

आशा बहु तेंगे न घडे विचार । सम देणें सम घेणें हा नाही प्रकार ।
 लाजिरवाणें जिणें दोघांचे धर्म अवधा असार ॥१॥ तैसा नोहे दात
 माझा जनार्दन उदार । तुष्टला माझ्या देहीं दिधलें अक्षय अपार ।
 न सरोचि कल्पातीं माप लागलें निर्धार । मागतेपण हारपलें दैन्य
 गेलें साचार ॥२॥ देउनी अक्षय दान पदा बैसविलें अढळ । माया-
 मोह तृष्णा हानि चुकविला कोल्हाळ । एकाजनार्दनीं एकपणें
 निर्मळ । शरण एका जनार्दना कायावाचा अढळ ॥३॥

बहिरा.

३७२०. बहिरा झालों या या जर्गी ॥ध्रु०॥ नाही ऐकिलें हरि-
 कीर्तन । नाही केलें पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी
 बहिरा झालों त्यागून ॥१॥ नाही संतकीर्ति श्रवणीं आली ।
 नाही साधूसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थें व्रतें
 असोनि त्यागिलीं ॥२॥ माता माउली पाचारितां । शब्द नाही
 दिला मागुता । बहिरा झालों नरदेहीं येतां । एकाजनार्दनीं
 स्मरेन आतां ॥३॥

मुका.

३७२१. मुका झालों वाचा गेली ॥ध्रु०॥ होतों पंडित महा-
 ज्ञानी । दशग्रंथ षडशास्त्र पुराणीं । चारी वेद मुखोद्गत वाणी ।
 गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥ जिव्हा लांचावली भोजना ।
 दुग्ध घृत शर्करा पक्काना । निंदिलें उपासना । तेंगे पावलों मुख-
 बंधना ॥२॥ साधूसंतांची निंदा केली । हरिभक्तांची स्तुति नाही
 केली । तेंगे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनीं कृपा लाधली ॥३॥

पिसा.

३७२२. मायराणी प्रकाशितां दिवा । याचिया जीवा लागलासे
 ॥१॥ एका पिसाळला एका पिसाळला । माय राणीचा अभिलाष
 गेला ॥२॥ नांवरूप नाही याचें पिसापणी । धांवोनि संतांचें पितो
 पायवणी ॥३॥ पिसें जालें सांगूं मी काये । झोंबोनी संतांचें
 उच्छिष्ट खाये ॥४॥ उफराटे झाले याचे डोळे । एकाजनार्दनीं
 देखे तें न कळे ॥५॥

३७२३. राम राम ह्यणोनी सदा रडे । जें जें देखे त्याच्या
पायां पडे ॥१॥ देव देखत पिसें पाही । आपुलें पारखें नोळखे
काहीं ॥२॥ बोळामाजी घाली मौनाची मिठी । शून्याही बरील
सांगतो गोष्टी ॥३॥ आपुलिया माथां आपण सारी । याच्या
पिसेपणा कोण आवरी ॥४॥ एकाजनादर्नी पिसा जाला खरा ।
आपुल्या आपण नाशी शरीरा ॥५॥

खेळिया.

३७२४. देव छिनालका छिनालका । खेळ खेळाडी बांका ॥१॥
छंद बडा सुरवर को बाटा । जाके झरुकेमें बैठा । बडा धरम का
दाता । नहिं जातपात कुचनाता ॥२॥ एकनाथ का वाली । उसे
कोन देवे गाली ॥३॥

३७२५. जनीं वनीं एका जनादर्न दाता । त्यासी नमन करूं
आतां रे । मन उन्मन जयासी पाहतां । त्याच्या चरणावरि माथा रे
॥१॥ टाळमृदंग मेळवूनि मेळा । गुरुवचनीं खेळ खेळारे ॥२॥
भक्ति वैराग्य कुंडलें श्रवणीं । ज्ञानाकुश मुगुटमणींरे । सप्रेम उठी
आंगीं चंदनाची । सच्चाची कास निर्वाणींरे ॥२॥ अष्टभोंवें खेळिये
खेळताती ठायीं । घागऱ्या वाजती पायींरे । दया क्षमा दोन्ही
चवऱ्या ढाळती । शांति सत्रावी छाईरे ॥३॥ वाद निमाला
शब्द खुंटला । त्रिभुवनीं आनंद झालारे । एकाजनादर्नी आला ।
एकपण विसरला रे ॥४॥

शकुन.

३७२६. कैकाय कैकाय तुज सांगते शकुन । येणें मार्गें गेले
नाही आले परतून । आरता येई तुज सांगतें शकून । वरल्या देशीं-
ची वस्तु एक निधान ॥१॥ हिंडत कैकाय तिचा घरीं भ्रतारु ।
सांवळा डोळस माथां दुडियांचा भार । एकुतें एक तिचे कडीये
लेंकलं । भुरळ घाळुनी भुलविले नारी आणि नरु ॥२॥ भूरभंगी
धूर धुसाळी मोली चारी युगें । आतां येईल तुज एक निजखून सांगे ।
चौऱ्यांयशीं सिद्ध गेले येणें मार्गें । नारद तुंबर ऋषी तेही गेले भंगे
॥३॥ ब्रह्माविष्णु रुद्र तेही काळें प्रासिले । सीतापति पुरंदर चंद्र

मावळले । सव्वा लक्ष घडामोड मायासूत्र खेले । परिसा पहातां
पिंड ब्रह्मांड आगळे ॥४॥ बोलती कैकाय भूर होईल गा दादा । लटि-
काचि माया मोह लावियेला धंदा । लक्षामध्ये जाणे भेद विरळा
एखादा । या लागीं विंतीं दिननिशीं परमानंदा ॥५॥ बोले कैकाय
दादा उद्यां होईल भूर । डोलिया पातें लवे ऐसा संसार । मुकियानें
गूळ खादला न सांगवे विचार । एकाजनार्दनीं तुझी भजा हरिहर ६

३७२७. जें निर्गुण निराकार तेथें माझा वास । कांहीं सांगा-
वयास आलें तुम्हांस । माझा शकुन ऐकती ब्रह्माविष्णु महेश ।
ऐशी एक खूण सांगितली त्यांस ॥१॥ कैकाय कैकाय निर्गुणपुरीचा
ठाव । सांगावया शकुन आलें ऐक्यभाव । एका माझा शकुन पुन्हां
जन्मा न यावें । चाड जथा असेल तेणें चित्त थावें ॥२॥ शकुनाचीं
खूण बाणे प्रल्हादा । त्याच्या पितीयानें केली बहु आपदा । मज तें
न पाहवे मी धांवलें दादा । धरुनी हिरण्यकश्यपूरी केलासे चेंदा ३
शकुन सांगितला म्यां लंकाभुवनीं । परि तो नायके उन्मत्त बोले
वाणी । धरुनी म्यां केला चेंदा रणांगणीं । स्थापियेला विभीषण
राज्यभुवनीं ॥४॥ वैसोनी अर्जुन रथीं सांगितली खूण । कौरव
आणि पांडवांचे माजलें रण । अठरा दिवसांत करविलें कंदन ।
शेवटीं रक्षिले पंडूचे नंदन ॥५॥ शकुन सांगत आलें मी गोकुळ
प्रती । अगवग चाणूर मारिले दुर्मतीं । वधियेला मामा कंसासुर पाप-
मती । विष पाजूं आली मावशी तिसी सायुज्य मुक्ती ॥६॥ शकुन
सांगत आलें भांवरा तीरा । तंव तेथें देखिला परात्पर सोयरा ।
मध्यस्थळीं शोभे पुंडलीक वरा । एकाजनार्दनीं दहशेन चुके
जन्माचा फेरा ॥७॥

३७२८. निर्गुण निराकार दादा माहूर माझें गांव । शकुन सांगा-
वया आलें यमाई माझें नांव । तथे नगरी वस्ती केली मी तरी आलें
एकभावं । ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊन ऐकावें ॥१॥ कैकाय
कैकाय बावा दुरील म.झा देश । शकुन सांगावया मी
आलें कलियुगास । ब्रह्माविष्णुमहेश पुसती शकुन आहांस । ऐसें
विदाम आहीं सांगितलें त्यांस ॥२॥ धरित्री आकाश मज देखतां

उत्पत्ती । चंद्र सूर्य दादा मज देखतां होती । ब्रह्मा विष्णु महेश
मज देखतां उपजती । जेथें आहे शिव तेथें आदिशक्ती ॥३॥ दाही
अवतार मज देखतां झाले । अकराही रुद्र दादा होऊनियां गेले ।
अद्वयांशहीं सहस्र ऋषी मज देखतां जन्मले । ब्रह्मादि तेहतीस कोटी
देव खेळविले ॥४॥ अष्टावीस युगें झालीं चक्रवर्ती । कौरव पांडक
गेले दादा नेणों किती । छपन्न कोटी यादव गेले दादा कोणे पंथीं
तुह्मी आक्षी जाऊं मागें कोणी न राहती ॥५॥ पृथ्वीमध्ये दादा एक
विपरीत होईल । बहीण भावां दोघांजणांचा विवाह लागेल । पांचा
वरुषांची बाळा भ्रतार मागेल । सहा वरुषांची नारी गर्भिण होईल
॥६॥ आणिक एक दादा माझा ऐकावा बोल । पृथ्वीवरुता वारा
थोर झुंजाट सुटेल । थोर थोर दादा पर्वत उडोनि जातील । अठ-
राही जाती एके ठिकाणीं जेवतील ॥७॥ कलियुगाची दादा ऐकावी
थोरी । पुत्र तो होईल पित्याचा वैरी । भ्रतारा सोडोनी घरोघरीं
फिरतील नारी । ऐसा माझा शकुन दादा आइका निर्धारि ॥८॥
आणिक एक दादा माझें आइका उत्तर । आकार जाईल अवघा होईल
निराकार । जाती चंद्र सूर्य मग पडेल अधःकार । धरित्री आकाश
जाईल मग कैचा दिनकर ॥९॥ आणिक एक शकुन माझा ऐकावा
संती । तुह्मी मूळ पीठीं राहणें नांव माझें आदिशक्ती । अंबेचाव्यव-
हार त्राहे त्राहे आदिमूर्ती । एकाजनाईनीं प्रसन्न झाली आदिशक्ती १०

रसोदा.

३७२९. डुग डुग डुग जाती ब्रह्मांडयुग । अहो त्या अहं
ममतेच्या पोटी । नका कीं जी जाऊं राजांनो ॥१॥ अहो त्या अहं-
ममतेच्या पोटी । उद्भवल्या ब्रह्मांड कोटी । त्याची समूल सांगेन
गोष्टी । माझे सरोद्याचे बोल चावटी । न म्हणावे कीं जी राजांनो
॥२॥ मी निजानंदपुरीचा रहिवासी । धावोनि आलों तुहां संतां-
पाशीं । शकुन सांगेन निश्चयेंसी । एका श्रवणेंसी सादर कीं जी
राजांनो ॥३॥ मी जे बोलणें ते बोल । ते समुद्रापरिस खोल ।
धरी अबोलणें ते बोल । इंद्रिणीं बोल झसूंया कीं जी राजांनो ॥४॥
आतां सांगतों एक वचन । सर्वांगासी करुनि कान । श्रोतीं व्हावें

सावधान । निजात्म खुण पावोनी कीं जी राजांनो ॥५॥ मुळींची
जे स्फुरली अहंता । ब्रह्मींची सांगेन समूळ वार्ता । अव्यक्त आलें
व्यक्ता । माया तत्त्वता या नांव कीं जी राजांनो ॥६॥ अहो त्या
मायेचिया कुशीं । उत्पत्ति झाली त्रिगुणांसी । ते विद्ये अकार उकार
मकारांसी । आउट ॐकार कीं जी राजांनो ॥७॥ अकार भूमिका
विक्षेपता । उकारीं जाण गतायाता । मकारीं संश्लिष्टता । सुलीनता
अर्धमातीं कीं जी राजांनो ॥८॥ अकारीं रजोगुणाची वस्ती । उकारीं
तैजस झणती । मकारीं प्राज्ञ अभिमानी बोलती । प्रत्यगात्म्याची
वस्ती अर्ध मातींच कीं जी राजांनो ॥९॥ अकार तो ऋग्वेद
जाण । उकार यजुर्वेद प्रमाण । मकारीं सामवेद ओळखण ।
अथर्वण वेद अर्धमात्रीं कीं जी राजांनो ॥१०॥ ऐसा ॐकाराचा
विस्तार । सांगितला सविस्तर । जाणोनि अर्थसार । सुखें
मुखरूप असवें कीं जी राजांनो ॥११॥ आतां सांगतां एक
शकुन बरा । काहीं मज सरवचास दान करा । दान द्यावयाची सोय
धरा । चौऱ्यांयशीं लक्ष फेरा चुकेल कीं जी राजांनो १२ वासनेचें
कालें चिरगुट । मीपणाची बांधोनी मोट । विषयवासनेची सोडोनि
गांठ । दानश्रेष्ठ मज करा कीं जी राजांनो ॥१३॥ आकाशाची
घेऊनि वाटी । द्विगुण तेल भरुनि ताटीं । दान करिता उठाउठी ।
बोखटी पीडा टळेल कीं जी राजांनो ॥१४॥ म्यां शकुन सांगितला
जनकराया प्रती । त्याची कैसी जाहली देहस्थिती । देहीं असोनी
विदेही प्राप्ती । या शकुनाचेनि बोलें कीं जी राजांनो ॥१५॥ आणखी
ऋषीश्वर थोर थोर । वसिष्ठादि विश्वामित्र । सनकादिक पराशर ।
याच विचारें नांदले कीं जी राजांनो ॥१६॥ आणखी संत महंतादि
पती । याच विचारें नांदले किती । अल्पही करितां त्यांची संगती ।
बपवे जन्ममृत्यूची गती कीं जी राजांनो ॥१७॥ निवृत्ति सोपान
ज्ञानदेव । ते आनंदले याचि वैभवं । खेचर विसोबा नामदेव ।
चांगा वटेश्वर कीं जी राजांनो ॥१८॥ परसा भागवत गोरु कुंभार ।
बोखा मेळा महार । रोहिदास चांभार । जुल्हाई कबीर करिती विचार ।
शकुनाचेनि कीं जी राजांनो ॥१९॥ परि एक बायकोचा संग खोटा ।
इनें भुलविलें श्रेष्ठश्रेष्ठां । थोर थोर पाडिले आव्हांटा । भुलले वाटा

द केलेल्या
शीर झाल्या
तेल. (Thi
last mark
d of delay

स्वहिताच्या कीं जी राजांनो ॥२०॥ जो का सृष्टिकर्ता चतुरानन ।
इचा पदर लागतांचि जाण । स्वकन्येसी देखुनी आपण । तोही
जाण वेडावला कीं जी राजांनो ॥२१॥ जो कां विष्णु सृष्टि पाळिता ।
त्याची कैशी झाली अवस्था । तोहि झाला लोळता । वृंदेच्या स्म-
शांनीं कीं जी राजांनो ॥२२॥ जो कां श्रेष्ठ ईश्वर । तोही झाला
मोहिनीचा किंकर । वायकोचा लागतां पदर । हरिहर ब्रह्मा
ब्रेडा झाला कीं जी राजांनो ॥२३॥ याकरितां संग नका करूं इचा ।
बोल एका मज सरवद्याचा । माक्षिया बोला विश्वास साचा । तो पर-
ब्रह्माचा रहिवासी कीं जी राजांनो ॥२४॥ डाकुलता झाला चालता ।
परंतु न ये बोलवितां । निर्मळ पदीं वास्तव्यता । झाला डाकुलता
कीं जी राजांनो ॥२५॥ एका जनार्दनाचा एकुलता एका । शकुन
गांठी बांधिले देखा । तेव्हां साधिली सत्यभूमिका । परमार्थ फुका
हाता आला कीं जी राजांनो ॥२६॥

३७३०. अगाथे परम शुभ ऐक । लाभ दिसे तो एक । नांदते
धर्माचें घर । सद्दिवेकाचें विवर । विवरांत विश्रंती थोर । अपार
सुख तें ॥१॥ ऐसा नरदेह परम सुखाचा । ये मज पिंगळ्याची
वाचा । मी संदेह सांगेन साचा । ऐका गा राजकुमरहो ॥२॥
डुग डुग डुग शंभु महादेवा । काशी विश्वनाथा । पंढरीच्या वि-
ठोबा । कानड्या खंडेराया । दिगंबरा दत्तात्रया । इतुकें बोलतां
ठाय । परी ते एकची यती ॥३॥ लडबड लडबड नवनाथ । सोरटी
सोमनाथ । श्रीहिंगळजा भगवती । विणापुस्तक धारिणी । ये मूळ
पीठींची । जिचेनी वस्तु महिमा साची । आदिअंत भरले स्वतंत्र ।
म्हणोनी कारण वाचेसी । अत्यंत बोलत आहे ॥४॥ नमो परम
पुरुष । जो भास ना आभास । जो स्वयंप्रकाश । अखिल मूर्ति
॥५॥ जो वर्ण व्यक्तिहीन । दृश्यादृश्य दृशान जाण । जो आदि-
मायेचें आवरण । अनादि सिद्ध ॥६॥ धन्य धन्य तो सद्गुरु । जो
साक्षात् परब्रह्म अवतार । नामस्मरणें जगदुद्धार । करी सदा ७
आतां समस्तां नमीत स्वानंदें । देहीं स्फुरलें स्वात्मसुख छंदें ।
डुळतां आपुलेनी आनंदें । सहर्जा सहज ॥८॥ आधीं एकाग्र क-

रुनी मन । सांडीं बद्ध मुक्तीचा अनुमान । वृत्ती सदा समाधान ।
 स्वरूपीं असावी ॥९॥ हजार गोष्टींचीये परी । मज सरोद्याचा वि-
 श्वास धरीं । अंतीं बोलणें वचन वरी । गोड लागे ॥१०॥ एक खट-
 पट । एक तळमळ । एक वळवळ । एक कळकळ । परि तो अव-
 घाची कोल्हाळ । करिताती ॥११॥ तैसा नोहे मी पिंगळा ।
 शब्दासहित बोध सकळा । एका अनेकी नोहे वेगळा । शोधोनी
 पाहे ॥१२॥ दिसे बावनाची कडसणी । एका सूत्रें बोलिले मणी ।
 जैसे गंगेचें पाणी । निर्मळ पाहे सर्वदा ॥१३॥ पूर्व उत्तर दोन
 प्रत्यक्ष । अक्ष होते कां नेणा ॥१४॥ एक तृप्ति व्हावया ।
 आणिक प्रास घ्यावया । तरी ते आन ठाया । गेले न ह्यण
 ॥१५॥ तरी त्याचे मुखें अर्थ कांहीं । ज्ञात्यासी सांगतां भरला
 नाहीं । विवेक संचुनी ठायीं । ऐका गा राजेशु ॥१६॥ नांव
 काय रायाचें । मेष कीं वृषभ कीं मिथुन कीं कर्क कीं सिंह
 कीं कन्या कीं तूळ कीं वृश्चिक कीं धन कीं मकर कीं कुंभ कीं मीन ।
 ऐका गा राजकुमरहो ॥१७॥ येवो मेष तो कैसा । हुरळक हुसके थळ
 तैसा । बुद्धिमंद विवेकलेशा । दैन्यवाणा सदाचा ॥१८॥ आतां
 वृषभ बोलावा । प्रकृति बुद्धि आव्हा सवा । हानी लाभ नोहे ठावा ।
 या गर्वराशी ॥१९॥ माया ईश्वर मिळोनी । जैसे सुखावती दोन्ही ।
 तरंग तेंच पाणी । ज्ञानप्राप्ति मिथुन जाणावा ॥२०॥ अहं बुद्धीचे
 सर्वक । तोचि बोलखावा कर्क । देहाभिमाना गर्क । कुवृत्ती सदाचा
 ॥२१॥ मद गज वनांतरीं । धूर्त सिंहाचिये परी । मोहे महिमा वि-
 स्तारी । ऐसी कन्या जाणावी ॥२२॥ बुद्धी सत्त्वाची साम्यता ।
 प्रपंच परमार्थ ऐक्यता । स्थूलधारी देखता । तो सत्त्वाचा बोलिला
 ॥२३॥ जो कुर्वाळील कृपा करी । विषयशक्ति नांगी मारी । फणका
 लागतां दुःखा करी । तो मळीन वृश्चिक जाणावा ॥२४॥ शब्द कैसा
 तीक्ष्ण । हृदयीं जैसा लागे बाण । मोडी भलत्याचें समाधान । तोचि
 धन बोलखावा ॥२५॥ एक होटीं एक पोटीं । सदा भोंवयासी घाली
 गांठी । मळीन देसे सर्व सृष्टी । तो मकर जाणावा ॥२६॥ तुचंबळे
 पूर्ण कुंभ । जो आत्मसाक्षात्कार स्वयंभ । तो प्रत्यक्ष जाणावा
 शौभ । ऐसी वृत्ती जाणावी ॥२७॥ सदा चंचळ चपळ । स्थिति ।

नमूद केलेल्या
 उशीर झाल्या
 चागेल. (This
 is last mark
 of delay)

दृष्टी क्षेपावे ती विवृत्ती । ऐसी मीनाची गती । आपुलेनी वेंते २८
 एवं स्थिती मतिद्वये । प्रेमळें मनीं वोळखोनी ध्यावें । एके सख-
 व्रती भावें । नांव काय रायाचें ॥२९॥ तुझिया बाळा देखो न
 शके काळा । भुरळ डोळ्याचा आंधळा । झडपोनी जातो
 त्याला भिज्जं नको घरीं येऊं देऊं नको । मन मुष्टीमाजी धरी ।
 मी सांगेन तैसेंच करीं रे राया ॥३०॥ एक वोवाळुनी देई । साबण
 सरकी गाईचें शेण । तांबळ्या गुंजा मुष्टिये एक लोन । तांबें नाणें
 कालऊन । तिहीं ठायीं टाकी ॥३१॥ एकमती बोलून जातो । जळीं
 राख स्थळीं राख । आपुला शेजार राख । पाजार राख । आबहा-
 स्तंबपर्यंत रक्षरक्ष हुं फट् स्वाहा ॥३२॥ ही नंददेशींची विद्या
 खरी । तुझ्या बाळाचें विघ्न निवारी । काळकंटक दूर करीं । मग
 नांदसील खानंदें ॥३३॥ आतां बाळाचें नांव सांगे स्पष्ट । तुझिया
 पोटांची आत्मनिष्ठ । जेव्हां झाली ॐ प्रतिष्ठ । जांबाई तो सुल-
 क्षणी सालंकृत ॥३४॥ परि तो सत्त्वगुणाची राशी । सप्रेमता लावी
 रुची । निजवाक्यार्थ परम साची । महिमा इची देवगणी ॥३५॥
 देवगणी असे । प्रकृत गुणीं विषमशमा नसे । राक्षसगणीं आशेषे ।
 वोळखोनी ध्यावें ॥३६॥ आतां घरधन्याचें नांव काय । केशव कीं
 माधव कीं गोविंद । कीं विष्णु कीं प्रद्यम्नु । कीं पुरुषोत्तमु । कीं
 अधोक्ष कीं रामु । देवबुद्धीसंगें घट वावा उतरलें नांव घर धन्याचें
 ॥३७॥ जरी तो ह्यणू काळानिळा । परि तो वर्णव्यक्ती वेगळा ।
 दिठीचा लुकवोनी डोळा । दिसतो सोहळा घरधन्याचा ॥३८॥ नामें
 व्युत्पत्ती बोध । आपणा घेता शोध । उरला तो सोहं बोध
 नामरूपें ॥३९॥ अगा बायको एक आहे । उगीच आदळी हात-
 पाय । चोरुनी परघर जाये । ती मोठी जगभ्याड होई राया ॥४०॥
 प्रसिद्ध जो अविवेक । तोचि जाण तिचा लेंक । सरळ वाढलासे फोक ।
 महाठकु ॥४२॥ चउथ पंचमीचे आइतवारीं । एक हाळदीचा मुटकुळा
 करी । वोवाळुनि टाकी बाहेरी । तिहीं सांजा ॥४२॥ एक घरचा
 माणूण वाकडे पायाचा । पिचक्या डोळ्याचा । लटक्या बोलाचा ।
 ख्यास झणीं पतकरसील तर ॥४३॥ बापुडा नारदु पाहिला । घडी-

मध्ये गाभणा केला । चंद्रासी कळंक लाविला । तयाचेनी ॥४४॥
 शंकराचा जाला वीर्यपात । रावणाचा करविला घात । विष्णु विच-
 कुनी दांत । वृंदा वृंदा बौसणतसे ॥४५॥ ब्रम्हा धावे सरस्वती
 मार्गे । इंद्र जाला सहस्र भंगे । भस्मासुर भस्म जाला वेगें । वाळी
 निमाला रामबोणे ॥४६॥ आतो घनवट दे कण । एक तोळा दे
 दान । दे मज नको करूं अनुमान । घे मज पिंगळ्याची वाचा ४७
 काय देतील कुडें । रितें अवघांचे उघडें । खोटें नाटें जटे मुटें अवि-
 च्चेकी ॥४८॥ अतिताची आशा हरे । दात्याचें तो दुणे भरे । जें
 दिधलें तें कल्पार्ती न सरे । ऐसें कांहीं देइजे ॥४९॥ आजी धन्य
 पावलों सभा । जीवें जन्माची जाली शोभा । कर जोडोनि राहीन
 उभा । महाद्वारी देवाचे ॥५०॥ एक छत्राचें राणिव । मोक्ष मो-
 क्काशी दिला गांव । जगविख्यात विश्वासी नाम । नाचेन आवडी
 गाउनी ॥५१॥ एकाजनाईनी संतांचा लडिवाळ । पोटीं रिघोनि
 जाला वाळ । कृपा केली सर्वकाळ । अभय वर देउनी ॥५२॥

दिवटा.

३७३१. जागे जागे या वाडियामध्ये जागे । या वाडिया बाहेर
 जागे । कितीएक तळमळ करीत गेले । हेंचि खिडाराचें खिडार
 ॥५०॥ कोण्या गृहस्थाच्या वाड्या । कोणा गृहस्थाच्या पेढ्या ।
 लवकरी काढा वैसावया घोडा । करी या शब्दाचा आडा मोडा ।
 तरीच लेंकुराचा खेळ करी रया ॥१॥ पैल लंकेचा चोहटा । तैथें
 मी एक बोलिलों दिवटा । तो रांडेचा रावण ह्याणे हा दिवटा खोटा ।
 राक्षसावानीच बोले ॥२॥ तेव्हां राम अवतरला त्यानें एकचि खाडें ।
 दहा शिरांचीं मुडें । विसा भुजांचीं खाडें । त्या लंकेपुडें घोष मांडिले
 ॥३॥ आणखी त्या बायकोच्या छेंदे । त्या हिरण्यकशिपाला फुटला
 फांटा । तो रांडेचा ह्याणे हा दिवटा खोटा । मी ह्याणे मरण नाही
 मला । तो ह्याणे जिवें मारीन तुला । इतक्यामध्ये नरसोबा ह्याणे
 अवतरला । डोळे फिरवी गरगरां । दांत खाय करकरां । कोंभा
 चकचकवला । हल्ल गांड्याळीचे द्वारीं । दे दान मज दिवट्याला ।
 नाही तरी नागवसी या बोलाला । आणखी दान दे गांवच्या

जोशाला ॥४॥ तेंचें विघ्न टळेल तुजें । मण पांच कणिकेचा दिवा ।
मध्ये मण पांच घृत । सोळा हात पासोडा । दिड तोळा
सोन्याचा साकोडा । ऐसें थांबया दान एक दाता जनार्दन । इतर
लंडी काय देऊं जाणे एकाजनार्दनाचा दिवटा । भक्तीच्या वसविल्या
पेंठा । सायुज्यताची नरदेहीं ॥५॥

कोल्हाटी.

३७३२. आम्ही कोल्हाटी कोल्हाटी । आमची उडी उलटी
सुलटी । झूयस्थावर दिधली गांठी । न्यास जंगम केली उफराटी
गा ॥१॥ सोहं शब्द ढोलकें पीटी । आमचें वास्तव्य तिरपुटी ।
आमच्या खेळांत पडली मिठी । पहावी कसबाची आटाआटी गा २
आली कोल्हाटी प्रेमालु । ब्रम्हाविष्णु जयाचे बाळू । महा प्रपंच
रोविला वेळू । खेळ केला त्यानें तुंबळू मा ॥३॥ आमुचा खेळ हो
पाहून । सगुणासी लागलें ध्यान । त्यानें केलें निर्गुण । ऐसें बोले जनार्दन ४

३७३३. सोहं सोहं वाजे ढोल । आमुचा युगायुगींचा खेळ । पर-
ब्रह्म भुललें अकळ । या खेळाचें गुरु जाणे मूळ ॥१॥ ब्रह्माविष्णु
शिवादी साचार । आधीं होतें निराकार । म्यां करविलें सगुण
आकार । माझे कोल्हाटीयाचा प्रकार ॥२॥ खेळ परात्पर उपरी ।
त्रैतन्याचे महाशिखरीं । वेळू रोविला श्रीसोहंपुरीं । खेळ खेळले
नानापरी ॥३॥ आमुचा खेळ पाहून । निर्गुण तें जाहलें सगुण ।
शरण एका जनार्दन । गेला तनु मन विसरून ॥४॥

डोंबारी.

३७३४. लगे ढोल लगे ढोल । जी तुझा वस्ताद खोल ।
तरीच मशीं बोल । नाहीं तरी वायां फोल । जाईं जाईं रे गव्हारा
॥१॥ मी निराकाराचा डोंबारी । तीहीं लोकीं माझी फेरी । चार
युगांच्या खबरी । तुज सांगेन रे गव्हारा ॥२॥ प्रथम खेळ कैलास
गिरीं । वेळू रोविला निर्धारीं । शंभु राजा राज्य करी । त्याचें
उदारत्व भारी । तुज सांगेन रे गव्हारा ॥३॥ आत्मलिंग आणि
पार्वती । ती दिधली दशकंधराप्रती । त्याच्या उदारत्वाची ख्याती ।
नाहीं नाहीं क्षिजगतीं । धन्य त्या शंभूची याद कर ॥४॥ दुसरा

खेळ वैकुंठी । श्रीमंत महाराज विष्णु जगजेठी । तेंणें दैत्य मारिले कपटी । क्षीरसागर तटी राह्वास केला । धन्य त्या विष्णूची याद कर ॥५॥ अवतार धरिले मच्छ कच्छ बराह नार-सिंह वामन फरशाधरा । तिसरा खेळ अयोध्यापुरा । धाक द्रारा शत्रूशी । धन्य त्या विष्णूची याद करा ॥६॥ सूर्यवंशी राजे भले । शिभ्रीनें मांसदान केलें । वैकुंठनाथा संतोषविलें । नगर नेलें मोक्षा-प्रती । धन्य त्या शिभ्रीची याद कर ॥७॥ तैसाची हरिचंद्रराजा पुण्यराशी । राज्य देउनी ब्राह्मणासी । आपण जाउनी वाराणशी । पुत्रपत्नीशी विकिलें । धन्य त्या हरिश्चंद्राची याद कर ॥८॥ दैत्यवंशी राजा बळी । तेंणें तृप्त केला वनमाळी । देहदान देऊनि पाताळी । देव आपणाजवळी ठेविला । धन्य त्या बळीची याद कर ॥९॥ राजा अजपाल भगीरथ । दशरथवंशी जन्मले रघुनाथ । त्याच्या औदार्याची मात । पहातां वेदशास्त्र शिणले । धन्य त्या रामाची याद कर ॥१०॥ त्या खेळाचा नवलावो । देवां न कळे अभिप्रावो । वेदां श्रुतीशीं जव लाहो । अगम्य पहाहो सनकादिकां । धन्य त्या श्रीकृष्णाची याद कर ॥११॥ ऐसा गुलाब-राव महाबळी । तेंणें भल्या भल्याशीं केली रळी । खेळ मांडिला गोकुळीं । कृष्ण वनमाळी खेळत । धन्य त्या कृष्णाची याद कर ॥१२॥ तसरीपा दिधल्या अमूप । त्यासी नाहीं पुनरावृत्तिचें माप । आपण राहूनि साम्यप । रूपारूप मेळविलें । धन्य त्या महाराजाची याद कर ॥१३॥ पुढें द्वापारयुगाचा उदयो । म्यां बरोबर घेतिला कामार्जी गुलाबरावो । तेंणें ठकाविलें मोठें मोठें पहाहो । तुज सागेन रे गव्हारा ॥१४॥ नारदासी डोळा घातिला । विश्वामित्र फारच नागविला । पराशर वल्ल टाकूनि पळाला । लबाडी नव्हे माक्षिया बोला । तुंज सागेनरे गव्हारा ॥१५॥ ब्रह्मयाची घेतळी लंगोटी । इंद्र पळाला कपाटीं । चंद्रासी काळोखी मोठी । अद्यापि जन दृष्टी । पहाती कीरे गव्हारा ॥१६॥ पुढें कलीयुगामाझारी भूवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरी । पुंडलिक पाटलाचे द्वारीं । खेळ जोडिला लककरी मागि-तल । धन्य त्या पुंडलिक पाटलाची याद कर ॥१७॥ नगरांत डोंबारी

आले । उदंड खेळ खेळोनि गेले । परि पुंडलिक भाग्य श्रीविठ्ठले ।
न कळे ऐश्वर्य कोणासी ॥ धन्य त्या पुंडलीक पाटलाची याद कर
॥१८॥ खेळ खेळता अंग हारपलें । चित्त मन उन्मत्त झालें ।
कीर्तन सुखें निवालें । एकाजनादर्ना ऐसे केलें । धन्य त्या
श्रीविठ्ठलरायाची याद कर ॥१९॥

कैकाई:

३७३५. श्रीकृष्ण माया जी पाहे । तें मी झालें कैकाय । कै-
काय देवाचें अंग । कैकाय झालें जग । कर्म ब्रह्मरे विभाग ।
त्यापासोनि कळें आम्या ॥१॥ गोरी आई ओ आम्या । सांवळाई
ओ आम्या । बरव्या नामाची ओ आम्या । बरव्या रूपाची ओ आम्या ।
शूळगुळाई ओ आम्या २ मत्साई वो कत्साई वो वराई वो नरसाई वो ।
वामनाई वो ठेंगणाई वो । परसाई वो रामाईवो । कृष्णाई वो बोधाई वो ।
काळकाई वो आम्या ॥३॥ गंगाई वो भागाई वो । रेणुकाई वो गडवडाई
वो । चांगुणाई वो तुकाई वो आम्या ॥४॥ काय तुझ्या भयाचें
साद पाहे । सांगणें धोलणें न चले वो माये । तुझ्या जीवांचें
सांगेन । तूं जें पुसशील तें सांगेन । तुझ्या मर्नांचें सांगेन । जें सप्त
पाताळाखालीं तें तूंच तुजमाजी । तेंच मजमाजी । काय धमक
धेऊनि बसलीस मे धमकटी । तुझ्या धन्याची आस करीन । कां
कांकडाची चाड धरीन । शुः तुझ्या तोंडावरी । शुः तुझ्या लोभावरी ।
शकून सांगेन ते ऐक । काळीकाई वो आम्या ॥५॥ मागूं त्या
दुरशुंडा । नीट केल्या बहुत रांडा । तैसां नव्हे मी कैकाय ।
निजज्ञान करंडा । काळीकाई वो आम्या ॥६॥ नमो कानडी
भाषा । केळीव शीघ्रता । शकून केळी शकून केळी साइयो नमो
आर । सीड बीड आशा । बीड ह्याळावा । गन्मोड होउंमे आम्या
॥७॥ गंदिने धनात्रें तभिन्नै गवीनें हाडव्याण । आडाव्याडा मोहो
शाई तुडा । काळ आई ओ आम्या ॥८॥ नमो तैलंग दिशा । कच्छ
कच्छ भाषा । सराचें सुसल छोपे आम्या ॥९॥ मीति खन्नाळ
कड्याळ । इनयाळ । खखठाये । काळी आई ओ आम्या ॥१०॥
कैकाय कैकाय । शकून सांगेन ते ऐक कैकाये कैकाये । न कळे

ब्रह्मादिकां । कैकाय वृत्ति खोटी । कैकाय कैकाय । सत्य सांगेन
गोष्टी । जावाशिवा पडली मिठी एकाजनार्दनच्या कोटी । काळी-
काई वो आम्हा ॥११॥

मानभाव.

३७३६. कामक्रोध आम्ही बांधोनियां पायीं । मत्सर भेद
अहंकार अव्हेरिला बाई ॥१॥ मानभाव बाई । आम्हा भिक्षा
वाढा कांहीं ॥धृ०॥ आशा मनशा तृष्णा यांची केली पायमोडी ।
कल्पना आदि भ्रांति इच्या पायीं घातली वेडी ॥२॥ महादेवाच्या
सात पिढी सांगूनियां देऊं । सोन्या रुप्याचे देव आम्ही ठेचोनियां
खाऊं ॥३॥ भाव आणि भक्तीचा गडबडगुंडा केला । एकाजनार्दन
पायीं मानभाव झाला ॥४॥

३७३७. आतां मानभाव झालों भिक्षा वाढा बाई । भिक्षा
वाढा बाई ॥धृ०॥ मुळींचाचि मानभाव वळें काळी केली । कोरके
मागून झोळी भरली । उलटी काठी धरली ॥१॥ सोन्यारुप्याचे
देव आम्ही मोडूनियां खाऊं । शेंद्राचे देव आम्ही दृष्टी न पाहूं
॥२॥ एकाजनार्दनीं मानभाव झाला । झोळीवरती झोळी ठेवुनि
गडबडगुंडा केला ॥३॥

३७३८. जाहलें आम्ही मानभाव । आमुच्या देहीं भोळा
भाव ॥१॥ आम्हां दुजेपणा नाही हांसू खेळू भलते ठायीं ॥२॥
जपूं सदा कृष्णनाम । नाही आणिकाचें काम ॥३॥ करूं गड-
बडगुंडा । मारूं यमाचिया तोंडा ॥४॥ शेंदरे हेंवरें देव ।
तयां कोण पूजी वात्र ॥५॥ एकाजनार्दनीं ठाव । आम्ही
झालें मानभाव ॥६॥

माळी.

३७३९. आत्माराम आपण वनमाळी । ज्ञान कुदली घेऊनि
वाफे चाळी । जाई जुई लाविल्या दोन्ही वोळी । निज योगिनी
शिपिती वेळोवेळीं ॥१॥ पूर्वपश्चिम उत्तर दक्षिण हो । या मळ्याचे
सारखे चारी कोन हो । रक्षण तेथें ठेविले पांच जण
हो । प्राणापान ध्यान उदान समान हो ॥२॥ बावन्

पायन्या हे विहिर निर्धारी । संतत उपसा होतसे परोपरी ।
 ऐसी विहीर वोळली क्षीरसागरीं हो ॥३॥ बोडवेचें चाक सत्रावी
 घडघडाट हो । सोहं दोर लाविला त्याला नटि हो । शांति
 क्षमेची रहातसे मोटहो । निजनयना चालविला पाट हो ॥४॥
 हातीं खुरपें घेतलें विवेकाचें । समूळ मूळ खुरपिलें वास-
 नेचें । अलक्ष फळ लाधलें आत्म साचे हो । एकाजनादर्दनीं
 माळी तेंथें नाचे हो ॥५॥

जंगम.

३७४०. भाव तोचि भगवा चिरा । मुळींचा तंतु शिव दोरा ।
 आत्मलिंग पूजूं वरा । मी आलों तुक्षिया द्वारा बापांनो ॥१॥ गुरु-
 धर्म कोरान्न भिक्षा । परात्पर आमची दिक्षारे बापांनो ॥ध्रु०॥
 देहदंडकाठी हातीं । आशा जाळुनी लाविल्या विभूती । दया क्षमा
 आणि शांती । आर्ह्यां जंगम ऐशा रीतीरे बापांनो ॥२॥ हरि-
 नामाच्या घालोनी माळा । गुरुदीक्षेचा सोहळा । साधुसंत जाणती
 कळा । एकाजनादर्दनीं भोळारे बापांनो ॥३॥

बायला.

३७४१. बाय माझ्या बापाचा बायला झाला । गोड गोड
 लिंबच वांदून प्याला । अठरा मुलें झालीं त्याला ॥१॥ बाय माझे
 बापांनो पोट फाडिलें पोट फाडिलें ॥ध्रु०॥ माझा बाप करितो चाळे ।
 गरवार झाला तिसरे वेळे । बाळ मांडीवरी खेळे ॥२॥ माझा
 बापही गुणकारी । सहा मुलें झालींसे उदरीं । टाकूनि गेला
 देशावरी ॥३॥ माझा बाप अविनाश । निर्गुण आला आका-
 रास । एका शरण जनार्दनास ॥४॥

दादला.

३७४२. मोडकेंलें घर तुटकेंलें छप्पर । देवाला देवघर नाहीं
 ॥१॥ मला दादला नलगे बाई ॥ध्रु०॥ फाटकेंच लुगडें तुटकीसी
 चोळी शिवाया दोरा नाहीं ॥२॥ जोधळ्याची भाकर आंबाच्याची
 भाजी । वर तेलाची धार नाहीं ॥३॥ मोडका पलंग तुटकी
 नवार । नरम बिछाना नाहीं ॥४॥ सुरतीचें मोती गुळधाव सोनें ।
 राज्यांत लेण नाहीं । एकाजनादर्दनीं समररस झालें । तो रस येथें नाहीं ५

पोर.

३७४३. ऐकरे ब्राह्मणाच्या कारक्या । वलवल करुं नको पोरव्या । बोलणें अवघें बोखव्या । हित नाहीं ॥१॥ आपुलें तूं हित पाहीं । वेदशास्त्रीं कांहीं नाहीं । पुराणें पढोनी केलें काई । हित नाहीं ॥२॥ कामक्रोधें शरीर भरलें । ज्ञान वैराग्य हारपलें । बोलसी विषयाच्या बोलें । हित नाहीं ॥३॥ आपुलें हित करी कांहीं । सद्गुरूसी तूं शरण जाई । मीतूपणा नुरे कांहीं । हित पाहे ॥४॥ एकाजनार्दनीं पोर । केला सारासार विचार । पावला सद्गुरूद्वार । हित जालें ॥५॥

३७४४. आरता घेरे धाकुव्या मुला । कशानें आलें थोरपण तुला । उलीसेंच कीरे दिसतें पोर । ब्रह्मीं नाहीं लहान थोर । तुला ब्रह्म ठाउकें आहे । सर्वाघटीं तेंचि पाहे । ब्रह्मीं नाहीं भेदाभेद । ऐसें बोलती चारी वेद । तुझा भेद गळाला । सद्गुरूनें बोध केला । भेद ह्मणजे कायरे गळ्या । आत्मस्वरूप पाहींरे वेळ्या । उलीसेंच पोर चावट मोठें । थोरपण असून चहाड खोटें । माझे मन काय चहाड झालें । ज्ञानामुलें गर्वासि आलें । गर्व जाईल कैशापरी । सद्गुरूचें दास्य करी । सद्गुरूकृपा तुलाच झाली । भूतमात्रें भरुनि उरली । तरी काय एक एक नेलें । अविश्वासीं बुद्धिनि मेले । विश्वास काय साच केला । हा तो निश्चय पुराणीं झाला । सद्गुरुविना तरेना प्राणी । सागें तरला आहे कोणी । भजन तरी करावें केव्हां । सोहं मंत्रां नाहीं गोवा । जपावें तरी कोणे दिवशीं । नेम नाहीं दिवस-निशी । सद्गुरूसी शरण जाइना तरी । चौऱ्यांयशींचि पडशील फेरीं । ह्यातारपर्णीं भक्ति करुं । आयुष्य काय तुझे आज्ञाधारु । धाकुटेपर्णीं भक्ति केली । सद्गुरूची संगत जाहली । संगतीनें कोण कोण तरले । महापातकी उद्धरिले । पाहिलें तें कोळ्याचें पोर । अजामेळा चोखा महार । ऐसे तरले किती एरु पोर । मिती नाहींरे गव्हारा । जावास जाव फार देतोस । बोळं नये तें बोलतोस । उगाच रहा नाहीं तर देईन दोन काव्या । अहंकाराच्या होशील खोव्या । तुझा माझा वाद झाला कीरे फार । पांच पोरानां घेतलें घर । पांच पोरें

कोणाचीं । आत्माराम गड्याचीं । सारा खेळ त्याचाच कायरे ।
खेळ खेळून निराळाच कीरे । हा खेळ तुला कशाचें कळला ।
एकाजनार्दन कृपे फळाशीं आला ॥१॥

भुत्या.

३७४५. भवानी मी तुझा भुत्या खरा ॥धु०॥ अनुहात चव-
डंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥ बोधाची परडी
ज्ञानाचा संवळ । अज्ञान तो पोत खरा ॥२॥ एकाजनार्दनी
भुत्या मी जालों । तुझे पार्थी मी खरा ॥३॥

वाध्या.

३७४६. अहं वाधा सोहं वाधा प्रेम नगारा वारी । सावध
होउनी भंजनीं लागा देव करा कैवारी ॥१॥ मळारीची वारी माझ्या
मळारीची वारी ॥धु०॥ इच्छा मुरळीस पाहूं नका पडाल नरक-
द्वारीं । बोध दुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारीं ॥२॥ आत्म-
निवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी । एकाजनार्दनी धन्य
खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥३॥

मल्हारीची वारी.

३७४७. वारी वो वारी । देई कांगा मल्हारी । त्रिपुरारी हरी ।
तुझे वारीचा मी भिकारी ॥१॥ वाहन तुझे घोड्यावरी । वरी
वैसली ह्याळसा सुंदरी । वाध्या मुरळी नाचती परोपरीं । आवडी
ऐसी पाहीन जेजुरी ॥२॥ ज्ञान कोटवा घेउनी आलों द्वारीं ।
बोध भंडार लाविन परोपरीं । एकाजनार्दनी विनवी श्रीहरी ।
वारी देउनी प्रसन्न मल्हारी ॥३॥

संन्यासी.

३७४८. अहो तुझी संन्यासी जाला । कामक्रोध जवळींचा
नाहीं गेला । व्यर्थ कां विनाश केला । सावध होई ॥१॥ संसार
व्यर्थ सांडिला । मुला बाळा तुटि पाडिला । नारायण नाही जोडिला ।
सावध होई ॥२॥ वर वर शेंडी बोडी । जानवें तोड्ढनी धोत्रें फाडी ।
हातीं घेउनी दंड लांकडी । सावध होई ॥३॥ वर वर ह्मणसी
नारायण । अंतरीं विषयावरी ध्यान । कासया संन्यास घेउन ।

सावध होई ॥४॥ आतां एक विचार । धरी तूं संतांचा आधार ।
एकाजनार्दनीं तत्पर । सावध होई ॥५॥

चोपदार.

३७४९. चोपदार आला चोपदार आला ॥धु०॥ माझे चोपदा-
राचें राहणें । आकाश स्वर्ग पाहणें । चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन ।
निराकारीची वस्ती दिधली विष्णूनें ॥१॥ शंख चक्र गदा घेऊन ।
महादेवीं शून्य द्वारपाळ जाण । कळिकाळ टाकीन छेदून । रंडी
चंडी शक्ति टाकीन भेदून । चोपदार आहें मी जाण ॥२॥
आह्वास नाहीं उपाय । आह्वास नाहीं बाप ना माय । खरी चाकरी
कोठें करावी । एकाजनार्दनीं दृढ धरावी ॥३॥

३७५०. चोपदार प्यारे । हम तो चोपदार प्यारे ॥धु०॥ देखो
सरकारनका दस्त । क्यौरे भाइ हुवा मदमस्त ॥१॥ जब आइगी
साहेबकी चीठी । जाब देना खुन है उलटी । बात बोलने लागे
मीठी । चीठी लेगैरे ॥२॥ एकाजनार्दनका पार्थी । दो तो त्रैलो-
क्यनका साई । उनकी क्या कहूं बराई । वोही सबसे न्यारा ॥३॥

कोल्हाटीण.

३७५१. अनादी सद्गुरू पूर्ण परात्पर अभेद नभियेला ।
कायावाचामनें शरण गेलें मीं त्याला । मूळचा सर्व ठाव तेणें मज
दाखविला । ज्ञानांजन घालूनि प्रवृत्ति मार्ग खुटाविला । पूर्ण बोध
पाठविला ॥१॥ कोल्हाटीण झालें बाई मीं कोल्हाटीण झालें ॥धु०॥
प्रवृत्तीचें बल फेडुनी सुखा सुखीं रिझलें । परात्पर पर पुरुष पाहूनि
त्या पार्शीं मीं गेलें । अंग संगती करुन त्याचें । सुख म्यां हरविलें ।
अधरामृत म्यां सेविलें । कोल्हाटीण झालें ॥२॥ आशा मनशा
तृष्णा ह्या तिन्ही भेळविल्या रांडा । भाव चोहटा वेळू तेंथें लावि-
यला झेंडा । करुन उलट प्राणाचा क्रोध तो मारिला मेंढा । ब्रह्म
रंघीं मिसळलें आला अमृत लोंढा । मग तो अहंकार मेंगा त्यांनीं
या भुलविलें सोंगा ॥ को० ॥३॥ मार्गें सारुन कामें मारिलीं उफ-
रादी उडी । भ्रांति छगडें फिटूनि गेलें काया झाली उघडी । पूर्ण
अनुभव कळुनी त्यासीं मांडिलीं फुगडी । मदन मोहना दादुला

घेउन झाले ते हिजडी ॥ को० ॥४॥ परद्वार म्यां, केलें. जन्मसार्धकः
झालें । पंचवीस दादुले हातीं धरुनी उठविले । अंतरगृहः सावलींत
येऊनि मिश्रळ बैसलें । एकाजनार्दनीं एकी एकपण मुरालें । जन्म-
जरासरण हरलें ॥ को० ॥५॥

३७५२. सगुण गुण माया । आली कोल्हाटीण खेळाया ॥४०॥
अपंचाचा रोंविला वेळू । चहुं शून्याचा मांडिला खेळू । ब्रह्माविष्णु
जयाचे बाळू । लागती पायां ॥१॥ आला गडे निर्गुणचा कोल्हाटा ।
सोहंशब्दे डोलगे पिटो । चैतन्याची उधडून दृष्टी । चला जाऊं
पहाया ॥२॥ कोल्हाटीण मारिती ऐशी उडी । एकवीस स्वर्गा-
वरती माडी । देखे द्वार खिडकी उधडी । अगाध माया ॥३॥ को-
ल्हाटीण बसली असे डोळां । जाणे गुरुपुत्र विरळा । एकाजनार्दनीं
लीळा । जाती वर्णाया ॥४॥

भटीण.

३७५३. अगे एके भटणी । कां. बोलसी चावटनी । जन्मांतरीं
पाळिलें म्हणोनी । उपकार. फेडिसी ॥१॥ काय बोललीस बोल ।
अवघा सारा फोल । अंगीं नाहीं भक्तीची वोल । भटणी तुझ्या २-
कामक्रोधें माजली । विषयानें भुलली । गुरुकृपा नाहीं जाली ।
भटणी तुजला ॥३॥ अहंकार सोडोनी देई । सद्गुरूसी शरण जाई-
भक्तिसुखें तूं राहीं । हो भटणी ॥४॥ भट बोलला बोली । भटणी-
ची अहंता गेली । भटणी ती स्थिर जाली । एकाजनार्दनाचे पायीं५

३७५४. मी भटीण आलेरे भटा । नको कळू रिकाम्या चेष्टा ।
काय बोलतोसि चावटा । उगीच चेष्टा करूं नको ॥१॥ म्यां भट-
णीनें तुज पाळिलें । पाळिल्याचे वरेच उपकार फेडिले । माझे मज
आणून दिलें । त्यांत तुझें काय गेलेंरे भटा ॥२॥ मजपासूनि
वेद कीरे झाले । ते म्यां तुझ्या हातीं दिधलें । शंकासुरानें
चोरून नेले । माझ्याच भयानें ते परत आणिले रे भटा ॥३॥
त्याच्याच आधारानें मी बोलत आहे । कायरे मस्ती तुसीं आली
आहे । मस्ती तुझी भटा ठाउक आहे । आपले अंतरीं शोधून पाहें
रे भटा ४ लहानान्ना थोरतुला म्यां कीरे केला । नव अवताराच्या

झातीं भला । दहावा कलंकी राहिला । तोही जाइल विलयारे भटां
॥५॥ एकाजनार्दनीं कारण । भटांचें हरपलें । सीपण । उगाच गेला
मौन धरून । चैतन्य रूप पाहिलें रे भटा ॥६॥

कुंटीण.

३७५५. सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें
सथे आजी ॥४०॥ अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकांतासी
तिणें चालविलें मला ॥१॥ पर पुरषाचे शेजवरी नेउनी घातली ।
सागल्याची सोय सोडविती झाली ॥२॥ भ्रांति पदर काढुनी
ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥३॥ वासनेचे
कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥४॥ जीवशिव मिठी
घाली धरी आवडून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥५॥
अलक्ष पदादीत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ६
एकाजनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरी ॥७॥

जगझोडी.

३७५६. जग झोडी जग झोडी । नांव ठेविलें लाडी ॥१॥ पाल
मांडिलें वेशीपार्शी । आला गेला भोगितो मर्शी ॥२॥ नाहीं लागत
अडका रुका । काम लाटा फुकाचें फुका ॥३॥ एकाजनार्दनीं जोडी ।
याची संगत मी न सोडीं ॥४॥

कंजारीण.

३७५७. होहोरी होहोरी हो । लेवरे रसी । लेने वाला है पर
देनेवाला नहीं ॥ हो० ॥ देनेवाला है पर लेनेवाला नहीं ॥ हो० ॥
नीसंग आडती । केतान तोडा । अकारी पडवा । आधा सान
जोडा ॥हो० ॥१॥ तेलंगी वाडवा । पुलान पुलवा । साधन करवा ।
मन आशा फेडवा ॥ हो० ॥२॥ फुलवान नवरा । अबतीन तंगी ।
नीतंग कोडता । तंगीन हाडी ॥ हो० ॥३॥ जनार्दन पडवा ।
कंजारीण लडवा । कोकनीक करवा । दातारु बरवा ॥हो० ॥४॥

शंखीण डंखीण.

३७५८. बाह्यत्तर कोटी कात्यायनी । त्यांत या शंखिणी डंखिणी ।
तृष्णा वासना पापिणी । जन्मोजन्मीं शोविती ॥१॥ मोहो कुंकम

कपाळीं लावून । विशाल स्वरूप अवगुणं । लोकांलागीं भय दावून ।
भाविक जन भेडसावी ॥२॥ तृषासन विशाळ । जग मोहियेलें अनु-
माळ । धाळनियां माया जाळ । जग थईथई नाचवी ॥३॥ जग
पडलें भ्रांतींत । विसरलें आपुलें स्वहित । यांत आहे आपला घात ।
हे तों कदा न समजती ॥४॥ वर वेगडाचा रंगा । काय भुल्लासी
जागा । होय गुरुपदीं जागा । याचलागीं प्रवृत्ती ॥५॥ एकनाथाचें
विदान । एकाजनार्दनीं जोडे ज्ञान । त्यागुनी गुण अपमान । चरणीं
ध्यान लाविलें ॥६॥

३७५९. हाट करती घरासी आणली बैसली वसरीच्या काठीरे ।
वरवी बाईल बाहेर निघाली वसवपून लागे पाठीरे ॥१॥ शंखीण
बाबा डंखीण । त्याघरीं शंखीण बाबा डंखीणरे ॥२॥ चौ शेरांचा
वरणभात केला वर भाजीचा गोळारे । मोठे मोठे घास घेती
भुरळ फिरवी डोळारे ॥३॥ आठ भाकरी वारा पोच्या धिरडों
खादलीं सोळारे । पाणी पिउनी डेकर दिला मराठी तिचा
मोळारे ॥४॥ वारा सोळा लुगडीं नेसली येइना पाठिपोटीरे । नवख-
णांची चोळी शिथिली उरास येइना गांठीरे ॥५॥ एकाजनार्दनीं झणे
बाबा ऐशी बाइल केलीरे । तिच्या भयानें सर्व दैवतें पळनियां गेलीरे ५

मुलगी.

३७६०. आरते येग धाकुटे मुली । हीच काग तुमची बोली
॥१॥ घरादाराचे हितकर्ते । फुटक्या मडक्याचें भोंक लुजविते
॥२॥ अटकमटक नऊ वाटा । येऊन बसे दहा दारवंटा ॥३॥ दहा
दारवंटा तें कोण । तुझ्यांत गेले दोन ॥४॥ फटक माझे सवती ।
तुला सहाजण झोंवती ॥५॥ पडले षड्विकारांच्या हातीं । सह-
रुचे पाय धर चित्तीं ॥६॥ सहुरु काय देईल म मला । तनमन
धन अर्पण करीन त्याला ॥७॥ संसार जाईल सारा । उवां येईल
काळाचा फेरा ॥८॥ आझी नर नारी पतिव्रता । विष्णुवर करुं सत्ता
॥९॥ एकाजनार्दनीं केला संग । योगी खेळविला पांडुरंग ॥१०॥

नकटी.

३७६१. अभावाचें नाक लावुनीयां लोभें । वरदळ भक्ति तैशा-

परी शोभे ॥१॥ नकटीचा गुण-उपहास लोकां । दांभिक भक्ति
तैशी तुझी देखा ॥२॥ काजळ कुंकू माथा वेणी । नकटी सुंदर
म्हणेल कोणी ॥३॥ नकटीचा संग करी तोचि साजे । दांभिक
भजनानें देवोचि लाजे ॥४॥ एकाजनादर्नी भावेंविण । कुसरीचें
भजन तें नकटेपण ॥५॥

सौरी.

३७६२. हुली गाय हुली शिंगें वासरुं जालें कोसें । प्रकृती-
पुरुषा भाडण जालें खाटलें जालें बोसें ॥१॥ चाल रामराया ।
लागेन तुझ्या पाया ॥धु०॥ आनकाई वरिष्ठकाई त्यावरी बैसला
खुभा । मिसकीन मामी फुसकुन पादली जांवाइ हागे उभा
॥२॥ नाही नर नाही नारी नाहीं तेंथें योनी । हुसकुन गेलें
सावलें तेंथें परतले दोन्ही ॥३॥ वेणी फणी काजळ कुंकू केला
टाकमटीका । पाठीची बाईल प्रकृति भली संसार करी निका ॥४॥
चांग भांग करुनी गेली केतकी बना । सोळाजणें लेंकुरें जालीं दा-
दुला नये मना ॥५॥ कार्यास्तव सौरी जालें डौर उजवे करीं । माता-
पुरी यात्रा भरली उदो रेणागिरी ॥६॥ जाती वर्ण कुळधर्म नुरेचि
आह्ला काहीं । एकाजनादर्नी शरण तनुमन तयापार्यीं ॥७॥

३७६३. सहा दादुले केले परि म्यां ऐसा नाहीं देखिला
दादुला । कायावाचा रमलें त्याशीं परि म्यां ऐसा नाहीं देखिला
दादुला ॥१॥ सौरी झालें सौरी सखेवाई झालें त्याची नवरी ॥धु०॥
नम्र होउनी भोगिला पुरुष म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । देतो
गोड गोड खाया परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥२॥ केला
संसार गोड परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । याचे मनाची
पुरविली खोड परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥३॥ ऐसी
सौरी झालें परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । एकाजनादर्नी
नामिलें पार्यीं ऐसा नाहीं देखिला दादुला ॥४॥

३७६४. मी सुखाची कन्यका झालें वाढविली घरीं । देखतां
पाहतां उचलून उचलून नेली चोरी ॥१॥ सौरी झालें बाई आतां
करूं तरी काई ॥धु०॥ निमुगाचा पुत्र झाला जावा नणंदा घरीं ।

पाहंतां देखतां उचळून उचळून नेली चोरी ॥२॥ बारा सोळा मुलें
झालीं आले. सुना नातू. कंबरे वरी हातू ॥३॥ कैची बहीण कैची
मांय अंतकाळीं देखा । निदानींचे वेळीं तुज देव मारी हाका ॥४॥
लेंकुरवाळी बाईल ह्मणे तोंड याचें. झांका । एकाजनार्दनीं ह्मणे
भवीं भुल्लं नका ॥५॥

३७६५. सौरी झालें बाई आतां करूं गत काई । वसवी झाले
बाई आतां भिन्नभेद नाही ॥१॥ कासरा लावून सासरा मारला
दादला टाकून आलें । आत्मलिंग पाहूनियां भगनमस्त झालें २
बांधून चुचडा उघडा माथा विभूतीचा पट्टा । आला गेला ह्मटला
नाहीं धरल्या चारी वाटा ॥३॥ उभी शिंदळ घाली गोंधळ हाचि
लाभ मोठा । मागें पुढें पाहूं नका वेर्गीकाम लाटा ॥४॥ लहान
थोर ह्मटला नाही जाहलें मी वेडी । एकाजनार्दनीं वसवी
झालें परद्वार गोडी ॥५॥

३७६६. जातिभ्रष्ट जाली सौरी हिंडे दारोदारीं । सांवलें उ-
चकुनी जगासी दावी डौर वाजवी करीं ॥१॥ चाल सख्या रामा ।
सुख होईल आह्वा ॥४०॥ हागरा दादल्या पादरी बायकु जांघई
देखोनी हांसे । घरची सून नागवी नाचे पोटीं पोर पिसें ॥२॥
शेंबडा व्याही चिपडी विहीण दोघां प्रीत मोठी । विहीण लाजून
हळुच पाहे व्याही नाक चाटी ॥३॥ बाईल बाहीरख्याली दा-
दला तिचा भोळा । पर पुरुष पाहूनियां खुणावित्ती डोळा ॥४॥
ऐशी सौरी गमजा करी डौर छंदे नाचे । एकाजनार्दनीं पायीं
अखंड नाम वाचे ॥५॥

३७६७. सांड रांड गमजा नको करूं बोल । भक्तीविण ज्ञान
गेलें किती करिसी फोल ॥१॥ जन्मा आली व्यर्थ गेली भक्ति
नाहीं केली । माझें माझें ह्मणोनीयां गुंतोनीयां मेली ॥२॥ टिळा
टोपी घालुनी माळा ह्मणती आह्मी संत । पर स्त्री देखोनीयां चंचळ
झालें चित्त ॥३॥ जगालागीं ज्ञान सांगे ह्मणती आह्मी साधु । पोटीं
दया धर्म नाही ते जाणावे भोंडु ॥४॥ संत ह्मणतील निंदा केली
निंदा नोहे भाई । शरण एकाजनार्दनीं लागतसे पायीं ॥५॥

३७६८. न करीं वो चाळा स्वैरीचिया बोला । वेधला जीव नि-

संगपणें खाती नवा गोळा ॥१॥ ऐसे नव्हे भले कोणा मानवले ।
जग जगों हांसती मोडिताती डोळे ॥२॥ फुकटचि संग स्वैरीयचा
बरा । दिवाण दारी फजिती थोरी वहातसे बारा ॥३॥ पडलें
मोकळें हुंगण आतां कैसा संग । मागें पुढें फजिती झाली अठरा
झाले दंग ॥४॥ एकाजनार्दनी स्वैरी झाली संतपाय धरा । नाहीं
तरी उभ्या वाजारीं फजितीचा थारा ॥५॥

३७६९. होउनी स्वैरी लुगडें फेडी भलत्यासवें हांसे । हांसत
हांसत घर घेतलें कोण मज पुसे ॥१॥ लागला मज चाळा
कांही चालतां डोळा । फजितीचा वांटा आला नित्य नवा गोळा
॥२॥ मागें पुढें न पाहे कांहीं झणेल कोणी । एकाजनार्दनी शरण
कायावाचामनीं ॥३॥

३७७०. मोळा दादला बाई म्यां केला । संसार सारा नाग-
विला ॥१॥ सौरी होऊन गेलें सुख नाही झालें । पुनरपि संसारीं
मी हो आलें ॥२॥ चार पांच साहा अठरांसी रतलें । त्यांचे
संगें मन चावट हो झालें ॥३॥ एकाएकीं संतसंग झाला । एका-
जनार्दनीं संसार लुटला ॥४॥

सासुरवास.

३७७१. विषयांचें सासुरें दुश्चित बोळवण । भ्रांतीचें पांघरुण
बुंधी मज ॥१॥ अविवेक अंजुला अहंकार सासुरा । अविवेच्या घरा
माजी नेलें ॥२॥ तेंथे कल्पना हे सासु सदा सासुरवासु । घेऊं
नेदी उमसु आठवण ॥३॥ आठवणे सवें आठवण आठवत । तेंगें
पै फुटत हृदय मार्जें ॥४॥ कामक्रोध देख भावे आणि दीर ।
मज अटिताती थोर स्वभाव त्याचे ॥५॥ मोह म्हातारा सदा
द्वारीं असे । धडासी वो पिसें लावितसे ॥६॥ वरीवरी साब-
डा पोटींच पै कुडा । दंभ घाली खोडा प्रलोभाचा ॥७॥ इच्छा
आणि निंदा सासुरे दासटे । तें मज चिमटे घेपिताती ॥८॥ ममता
वोहिणी नंदुली चिंता । ती भेणें एकांता मज ठाव नाही ॥९॥
कामाहातीं मज नाही वो उगडु । निष्कामासी दंडू क्रोध करी १०
द्वेषाची जाचणी सदा पै खोचणी । कोणे घरीं पापिणी बोळविलें ११

माझा भोळा भावो त्यासि नाही ठावो । त्यापाळीं संदेहो श्वान लागे ॥१२॥ त्या भेणें पळाला मायुता नाही आला । देशधडी जाला भावो माझा ॥१३॥ रूखी माझी भाक्ति भावासर्वें जाती । कोणा काकुळती येऊं माये १४ आर्ताचे निढळीं ठेउनी वाहुली । पहातसे वाहुली माहेराची ॥१५॥ माहेराचे वाटे कोणी न भेटे । मावलीये पैठें कोण करी ॥१६॥ अक्रूरा प्रन्हादा धांवरे उद्धवा । माझ्यासाठीं धांवा तुझी करा ॥१७॥ नारदा माझ्या धांवरे लवलाही । लागेन तुझ्या पायीं जीवेंभावं ॥१८॥ सत्वर हनुमंता उडी घालीं आतां । मजलागीं सर्वथा मूळ यावो ॥१९॥ पृथुचक्रवर्ती जिवलग सांगाती । तुझी या निश्चिती मज मूळ ॥२०॥ पैल पुंडलीकाजवळीं बापमाया । हर्षे नान्दताहे भीमातीरीं ॥२१॥ तेथींचे वारकरी त्याचे पाय धरी । नेऊनि घाला माहेरीं पंढरीसी ॥२२॥ एकाजनार्दनीं सासुराचे केलें । तेंचि माहेर झालें गुरुकृपें ॥२३॥

३७७२. वृद्धपणीं शांती धरा तुझी सासुबाई । नरम गरम मागूं नका अंतीं सुख नाही ॥१॥ राजदिवस विचारितां जीव दिक् जाला । मायलेकी राहा तुझी मज नेऊन घाला ॥२॥ प्रपंचाचें ताक तुझीं सांचाविलें घरीं । संचिताचें दुग्ध लोणी गमाविलें चोरी ॥२॥ वासनेच्या विडालीका कोंडुनी वाहेर ठेवा । नवही द्वारें गुप्त करा ज्ञानदीप लावा ॥३॥ प्राप्त भूमी चारी तुझी हात करा वेगीं । कल्पनेची रहाटी मोडा धन्य तोचि योगी ॥५॥ चारी मुक्ती त्याचे माथां काळ झेप घाली । विश्वासानें जाळं नका जीव मुक्ति झाली ॥६॥ अहेवमणी गळां तुझी व्यर्थ बांधियेला । बारा सोळा पुत्र जाले दादला नाही केला ॥७॥ वांझ तुझी पुत्र व्याले तुमचे तुझां साजे । इतर स्त्रिया करुं झणती मरती लोकलाजे ६ क्षणीक तुझी वृद्ध पहा क्षणिक तरुण बोले । एकाजनार्दनीं शरण त्यानें रूप केलें ९

हळदुली.

३७७३. हळदुली वाटुनी वाटिला पाटा । अगुणाचा नोवरा हळदुली उटा ॥१॥ नागवा नवरा नागवी नोवरी । दोषे बैसलीं चराचरीं ॥२॥ नागवा नवरा नवरी नैसला । नागव्या नवरीनें

नवरा वेडिला ॥३॥ सभःमंडर्पी दोबे ते दोबें । एकाजनार्दनीं
नाचती भोगें ॥४॥

लग्न.

३७७४. एकाजनार्दनाचे लग्नसिद्धीसी । घटितार्थ पहावया
मिनले चवदा भुवनांचे ज्योतिषी ॥१॥ योग तोहि एक तीथ तीहि
एक । राशी तेहि एक नक्षत्र तेहि एक । सडुरुचरणीं एकाएक तोहि
जाला ॥२॥ वर्ष तेहि एक मास तोहि एक । बारा योग पाहतां
एकाएक जाले ॥३॥ घटिका तेहि एक पळ तेहि एक । शोधितां
सूक्ष्म एकाएकाचि जालें ॥४॥ पहातां जनीं जनार्दनीं जालि एक
नडी । ह्यणवोनी एकाजनार्दनीं उभविली गुढी ॥५॥

अष्टपदीं.

३७७५. चांकडा ह्यणे कृष्णजी बापा मी एक देखिलें भूतरे ।
त्याचें विष जळुनी गेलें शेष राहिलें किंचितरे । देहाविण छळितो
तेथेंचि पीडितो त्या ठायां असे मळमूत्ररे । त्यांनीं जिंकिले कोण कोण
ते त्यासी जिंकिल कोणतारे ॥१॥ धोंगडें माझें बोलणें कान्होबा
धोंगडें माझें बोलणें ॥धु०॥ जुनाः जोगडा काळाचा काकडा डोंगरी
रहातो भोंडारे । झडपिला हांचे नागवाचि धांचे पाठीसी लागला
भिलगोंडारे । कर्दळी खोपा नेटका रूपा पाहूनि भुलला तोंडारे । जग
अंधारी महा भ्यासुरी अपार चालिला वीर्याचा लोंडारे ॥२॥ कु-
ळाळ हाडाचा वाप चाहाडाचा अखंड घडतो मडकीरे । त्यासी एक
भूत संचार जाला हिमालयाच्या खडकीरे । भूत वैऱ्याची नोवरी
पाहूनि जिवास भरली धडकीरे । कोणी एकेवेळीं पाठिशीं लागला
भेडसाविती लेंक लाडकी रे ॥३॥ नंगाचे दंदी नंगाचि खांदीं
अति हाडाचा हेंगारे । त्यासी एक भूत संचार जाहला येऊनि जडला
आंगारे । सुत अंधाचा परांगनेचा चिरे फेडितो कांगारे । त्यासी
एक वृक्ष पुढें भेटला डांगानें मोडिला टांगारे ॥ ४ ॥ गंगामाझारी
संग डीवरीसी रमला तपो गेंवरे । त्यासी एक पुत्र जळीं जन्मला त्यानें
केलीं अठरा पर्वरे । तो एक साक्षात वेदो नारायण बोलणें त्याचें
वरचें । कुरंगांचें पाडस दुवाकिलें अयुध्यापूर मिळविलें ॥५॥ डो-

क्रियाचे जळीं एक द्विज जन्मला, तींचि त्याचें वाहनरे । बापापरिस
एका तोंडानें आगळा तारका केलें हननरे । शैल्यात्मजेच्या सव-
तीचा तनय तुझ्या हातीं त्याचें दहनरे । दिवा आंधारीं जो कां
रमला नातवड त्याचें गहनरे ॥६॥ लंगोदबंद हुंगासी सेपुट अड्डुन
जीत काळतोंडारे । रात्रींतुन ज्यानें शेपुटी बांधोनि संकटीं आणिला
धोंडारे । त्रिभुवनवासी तो देवकृषी बाप जयाच्या तोंडारे । सोळा
सहस्र नारी भोगून ब्रह्मचारी तूं एक ह्यणविसी लंडारे ॥७॥ वा-
कड्यानें आहाणा घातला जाणा उकलील तो विरळागतरे । पदा-
पदाचे अर्थ करी जो तो एक असे बहुधुतरे । आठा कडव्याचीं
अष्टपदी गाडली तो एक जाणा अद्भूतरे । एकाजनार्दनीं विनवीत
असे भूत नव्हे कान्होबाचा सूतरे ॥८॥

गोपाळ.

३७७६. माझे वासनेची दृढ जाळी । आंत विषयाची गुळपोळी
आह्यां निजऊनि बोधाचे पाळी । ते त्वां गट केलीरे वनमाळी ॥१॥
कान्होबा सांडीं पां आपुली खोडी । तुझे स्वरूपीं आमुची गोडी
॥२॥ माझ्या अवच्या अकरा गाई । त्या बा ठेविल्या तुझ्या पार्यीं ।
आह्यां निजऊनि निजवस्तु ठार्यीं । त्याचें दुभर्ते त्वां केलें काईरे
जीवा वैसती माझी चौघडी । नेली चोरुनि लिंगदेह वोंगडी । केली
सबाह्य नम्र उघडी । तुझ्या संगतीची कोण गोडी रे ॥३॥ माझा
सुंदर सुरस वेणु । त्याचां नाद त्वां नेला चोरुनू । गुणीं निःशब्द
केलासे गुणू । सखी वाचा नेली खुंदतुरे ॥४॥ वेधीं बांधलें आमुचें
मन । त्वां चोरिलें जीवचैतन्य । एका पावला जनार्दन । तेंणें
खेळेमेळें समाधानरे ॥५॥

वेणु.

३७७७. अधरीं धरुनी वेणु । वेणु वाजविला कोणी नेणू ॥१॥
प्रातःकाळीं तो वनमाळी । घेऊनि जातो धेनु ॥२॥ उभी मी
राहें वाट मी पाहें । केव्हां भेटेल ममकान्हु ॥३॥ एकाजनार्दनीं
वाजविला वेणु । ऐकतां मन जालें तल्लीनु ॥४॥

कानोबा.

३७७८. पहिलें कोठेंच नव्हतें काहीं । चंद्र सूर्य तारा नाहीं ।
 अवघें शून्यच होतें पाहीं । कानोबा तें रे तें रे तें ॥१॥ तथें एक
 ढालगज निर्माण झाली । तिनें पहा एवढी ख्याती केली । इंद्रादि-
 कांस झणे बाहुलीं । अमरपुरी तिची घरकुली ॥ कानोबा० ॥२॥ ती
 मूळची कर्णकुमारी । तिचा वाप तो ब्रह्मचारी । तो जन्मला तिचेचे
 उदरीं । ऐसी पहातां नवलपरी ॥ कानोबा० ॥३॥ तिनें बापची
 दादला केला । कोण वाईट म्हणे या बोला । अवघें तिच्याच बो-
 लणें चाला । तरी कैवल्यसुख तुझाला ॥ कानोबा०॥४॥तो तिचेसी
 शिवला नाहीं । वांत गर्भिण झाली पाहीं । व्याली पांच पंच-
 वीस पोरें तीही । ऐसें तिचेचें नवल पाहीं ॥ कानोबा० ॥५॥ ऐसी
 व्याली ते सकळ सृष्टी । न पडतां भ्रताराचे दृष्टी । एकाजनादर्नी
 या गोष्टी । विचारा सद्गुरूच्या मुखीं ॥ कानोबा० ॥६॥

पाखरूं.

३७७९. कृष्णा एक पाखरूं आहे । तें मुखावीण चारा खायरे ।
 डोळे नाहीं परि तें पाहे । वाचेविण स्वयें गायरे ॥१॥ सख्या
 त्याचें नांव कान्होबा । कृष्ण ह्मणती सर्वरे । त्याचें वास्तव्य
 कोठें आहे । पर नाहीं परि तें उडरे ॥२॥ तिहीं लोकीं हिंडतें ।
 त्रिभुवन त्याला थोडेंरे ॥३॥ त्याचे नखांत आकाश बुडे । तो स-
 न्मुख चड्ढकडेरे ॥४॥ अहो त्याला मायवाप दोन्ही नाहीरे । एक-
 पणेंविण पहाती जनार्दनाचे पार्यां रे ॥५॥

पिंगळा.

३७८०. पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिर-
 वितो डुगडुग ऐका ॥१॥ वरल्या आळीला तुझीं सावध रहावें ।
 पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल वा मग पडेल ठावें
 ॥१॥ मधल्या आळीला एक बायको फिरे । तिजला तुझी साधा
 मग पडेल पुरें । नाहीं तरी पाटलोबा तिचीं पळतील गुरें ॥२॥
 आणिक एक बारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल मांडी ।
 तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥३॥ आणिक एक एक

कैचें नवल झालें । गांवच्या पांड्यांनीं पाटलास नागाविलें । साय्या कागदाचें शून्य एकच केलें ॥४॥ हिंडतां फिरतांना एक शकून सांगे । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतां घरचा वा एक तुकडा मागे ॥५॥ हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं वा काळ बांधून नेईल । एकाजनार्दनीं वा आमचें काय जाईल ॥६॥

३७८१. पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतो तुम्हा हा एक ऐका ॥१॥ डुग डुग ऐका डुग डुग ऐका ॥ध्रु०॥ पिंगळा बैसोनी कळसावरी । तेथोनी गर्जतो नाना परी । बोल बोलतो अति कुसरी । सावध ऐका ॥२॥ किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल । तुलमील तुलमील । तुलबील तुलबील ॥३॥ तुमचे गांवांचा एक ठाणेदार । गांवच्या पाटलाची एक थोरली नार । तिसी रतला तो करी विचार । एकाजनार्दनीं बोले सारासार विचार ॥४॥

३७८२. वरुष्या आळींच्यानो दादा सावध ऐका । गांव हा पांचांचा यासी भुल्लं नका । पिंगळा बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला ॥१॥ डुग डुग डुग दादा । डुग डुग डुग दादा ॥ध्रु०॥ चिलबील चिलबील । बोली बोलतो बोल । अर्थे पहातां दिसे सखोल । ब्रह्माविष्णुमहेश भुलले सकळ ॥२॥ चिल्यापिल्याचा झारा । हाचि सांडा पसारा । गुंतले याची हावा धरुनि विचारा । तुलमील तुलमील करती नारी आणि नर ॥३॥ विचक्षण तोचि जाणे येथील अर्थ । येरा न कले आपआपुला स्वार्थ । शरण एकाजनार्दनीं न सांडी हा पंथ । तुटलें खुटलें अवघें जाहलें एक येथ ॥४॥

३७८३. डुग डुग डुग डुग । डुगडुगोनि गेले चार युग । कामक्रोधाचेनी लागवेगे । या मनामागें धांवत ॥१॥ हित नोहे गा सर्वथा । गेलें हर पोनी पाहतां । भुलले मायेनें सर्वथा । यमपंथासी जाती २ जातां यमपुरीच्या वाटे । जीवासी आघात आहेत मोठे । संचित क्रियमाणाचे सांठे । ते वांधा जाऊं पाहे ॥३॥ जे भले सात्विक संत । जे निशिदिनीं हरीभक्त । त्यांसि माक्षा नमस्कार येत । गुरुसी शरण जावेगीं ४ गुरुसी गेलिया शरण । काय करलि जन्ममरण । स्वरूपीं लागेल

अनुसंधान । निज निधान प्रगट होय ॥५॥ आतां एक सांगतीं
 शकुन मोठा । तुज लागला एक्या बायकोचा चपेटा । तिच्या चां-
 गुलपणाला सुभटा । भुलूं नको सर्वथा ॥६॥ आणिके एक तिचीं
 करणी । विष्णूसं लाविलें वृद्धेच्या स्मरणांनीं । नारदाची नारदी
 करुनी । साठ पुत्र जन्मविले ॥७॥ यालागीं तिचा पदरू नोहे बरा ।
 अंतीं दगा देईल सारा । अजून तरी हित विचारा । दान करा
 पीडा टळे ॥८॥ तिनें बहुसंज्ञी दगा दिधला । ईश्वरासारखा भुल-
 विला । ब्रह्मयासी वेध लाविला । रत झाला कन्येशीं । ॥९॥ नवां
 ठायीं फाटला झगां । तो नये तुझे उपयोगा । विषय भोगीत अंगां ।
 तो मज दान पिंगलिया ॥१०॥ काळीं मीच काळें चिरगुट । पदरां
 बांधून मीतूपणाचें मीठ । त्रिवर्ग करोनी रोकडें नीट । ओवाळून
 टाकीं आतां ॥११॥ तेणें टळेल तुझी पीडा । चुकेल मीतूपणाचा
 झगडा । स्वरूपीं होईल आनंद गाढा । श्रीजनार्दन प्रसादें ॥१२॥
 एकाजनार्दनीं प्रेमबोध । पिंगळा भाकीतसे प्रबोध । प्रगट होय
 सोहं बोध । श्रीजनार्दन प्रसादें ॥१३॥

वटवाघूळ.

३७८४. पूर्वीं पंक्तीस केला भेद । नाही अंतकरण शुद्ध । झालें
 वटवाघूळ प्रसिद्ध ॥१॥ वटवाघूळ झालें बाई । करावें काई ।
 उपाय नाही । ॥२॥ वटवाघळींचा जन्म घेऊन । घेतलें उफाराटें ।
 टांगून । तोंडीं नरक भरला जाण । वटवाघळींची यातना मोठी ।
 भोगिल्या लक्ष चौऱ्यांशरीं कोटी । जन्ममरणाच्या तुटल्या गांठी
 ॥३॥ एकाजनार्दनीं वटवाघूळ झालें । सद्गुरूला शरण गेलें ।
 जन्ममरण चुकविलें ॥४॥

टिटवी.

३७८५. एका ग्रामावरी जाऊन । एक नदीतीर पाहून । तेंथें
 टिटवी करी शयन । दोन्ही पायांत खडा धरून गा ॥१॥ टिटवी
 यमाची तराळीण । टिटाव टिटाव टिटाव । तीड तीड तीड जाण-
 गा ॥२॥ मरेल चौगुल्याची सून । पाटलाचे चौघेजण । कुळक-
 र्ण्याची लाडकी सून । आतां गांवांत राहिलें कोण गा ॥३॥ देश-

मुख देशपांडे चौधरी जाण । शेठे महाजन नेईन । चौगुल्याचें जंवळ
 मरण । आतां गांवांत नाहीं कोण गा ॥३॥ नाईक वाड्यासी आतां
 धरी । शेलकी देशमुखाची पोरी । याची राणना कोण करी । आतां
 गांवांत नाहीं थोरि गा ॥४॥ आतां गांव वचनें हीन सारा । केवढा
 टिटवीचा दरारा । गांवांत हिंडतां चुकेल फेरां । साहारा मां-
 गांचा तुला आसरा गा ॥५॥ लव्हार सुतार बलुते वारा । माळी तेली
 चाण्यास दरारा । सुनेकरासी दिधला थारा । म्हणोनी हरिभजन
 करा गा ॥६॥ आतां नाहीं कोणासी कोण । शेवटीं मारीन मी ने-
 जन । माझे संगतीं मांगीण । एकाजनादनीं लहान थोरपण गा ॥७॥

पोपट.

३७८६. पढो माझ्या आत्मरामा । राधा कृष्णाचें हें ध्यान ।
 पिंजऱ्यामध्ये गुंतलासी । तुज सोडवील कोण ॥धु०॥ चौऱ्यांयशीं
 लक्ष योनी । वनीं तूं तरी हिंडसी । प्रेमदा विष फळां अतित्वरें
 धांव घेसी । येऊनियां दोही पक्षी । पाहती तुज न्यावयासी ॥१॥
 पिंजरा घडविला पंचभूताचा कुसरी । नव द्वारें सोळा सांधे । प्रभा
 पडली भीतरी । लाविली प्राचीनाची दोरी । बांधिला निज मंदिरां
 ॥२॥ हिरषा तुझा रंग । गुंज वर्ण दोनी डोळे । चोंच आहे तुझी
 लाल । बोल तुझा हा मंजुळ । राघवा तूं बोल माझ्या । सख्या
 अमोलिक बोल ॥३॥ अचळ तूं माझें चंचल । मोठे हिंडे तीन ही ताल ।
 तुला जपला काळ । बोका केव्हां घालिल गळ । जरी जाशी उडो-
 नियां । पूर्व सुकृताचें फळ ॥४॥ सत्य गुरु दत्त दाता । तारक मंत्र
 तुज देई । तोच तुला सोडवील । यम करील काई । पावशील
 चिंतामणी । एकाजनादनाचे पायीं ॥५॥

सर्प.

३७८७. स्वरूपमंदिरीं होतें मी एकली । माया सांज वेळ
 अवियेचे विळीं । माझें तुजें चालतां पाउलीं । मोहोभुजगें धरिली
 करांगुळी ॥१॥ लोभसर्प डंखला करु काय । स्वार्थसंपत्तीनें
 जड झाला पाय । आशालहरी तापला माशा देह । तृप्तिवारा
 घाली वो गुरु माय ॥२॥ विषयनिंब बहु गोडिये आला । भजन-

गूळ तो मज कडू झाला । वित्तहानीचा गळां झेंडु आला । असख्य-
अशुद्धाच्या येताती गुस्ळा वो ॥३॥ कामिनीकामाची जोळां आलें
पीत । रसस्तुतिनिंदां काळें झाले दांत । विकल्पवासनेच्या मुंग्या
धावत । स्त्रीपुत्रलोभें जीवां पडली भ्रांत ॥४॥ मीतूपणाची थोर
आली भुली । मी येथें कोण बोळखी मोडली ॥ अहंविचें काया
जड झाली ॥ सहस्रगारुडी बोलवा माउली ५ सहस्रगारुडी आला धाउनी ॥
बोधवैराग्याचें पाजिलें पाणी । विवेकअंजन घातलें नयनीं ॥
सोहस्रशब्द वाजवी नाम ध्वनी ॥६॥ मिथ्याभूतमय अवघी ब्रह्म
स्थिति । अभयस्वरूपी लाविली विभूती । उतरला सर्प निवारली
भ्रांति । एकाजनादनीं आलीसे प्रचीति ॥७॥

३५८८. वासुकी सर्प मोठा दारुण । कोर्षे बैसला विळीं जाऊन ।
सहज मीं तिथें केले गमन । तमी गुणें घातलें सारवण । तेथून नष्ट
आला धावून । त्यानें मंजवर झडप घातली जाण ॥१॥ साप
चावला । अगागामा । अबाबाबा । अताताता । अरेरेरे । साप
चावला ॥२॥ याचीं जात मोठी कठिण । मायाभुली पडली येऊन ।
माझें जडावलें मन । गरगर गिरकी आली दारुण । साप चावला
॥३॥ यां गिरकीचें नाहीं भय । मीं केले सहस्र अन्याय । तोचि
दडपिला हा पाय । आतां कोण वांचवील ठाव । साप चावला ॥४॥
माझां देवावर हवाला । प्राण जावो परता गेला । एकाजनादनीं
झणे भला । आजिचा शेवट गोड झाला ॥५॥

विंचू.

३७८९. सहजिं सहज स्वयें स्थिती । स्वभावे भावना आर्तक
आली स्थिती । अलक्ष लक्षणा विकार उत्पत्ती । हां हां मज विंचवें
खादलें अवचित्ती ॥१॥ अहं विंचवें खादलें करूं काय । किती
मीपणा ब्रह्मांडीं भरला माय । अष्टांगी चढला तेणें तळमळी होय ।
कर्म भोग आदळितो हात पाय ॥२॥ जीव शिवाचिये संधीमाजी
होता । तो मज झोंवला मी काय करूं आतां । धरी मारी तंव
रिघाला आंतवता । काहीं केलिया वो नुतरे सर्वथा ॥३॥ अति
चित्तेच्या थोर येताती तिडका । वित्तहानीच्या वेगीं उठती भडका ।

द्वंद्वज्ञाधेचा न साहे धडका । विषयविलोभाच्या आदळती धडका
 ॥४॥ बहुमान ते थोर तळमळ । कामिनीकामाची नित्य जळजळ ।
 पुत्रलोभाची लागती इंगळ । लोकलाजेची अंगी लागे कळ ॥५॥
 नित्यनिंदेची खरस येत तोंडा । कर्मस्वेदाचा सर्गीर्गी चाले लोंडा ।
 याचा उतार नव्हे नव्हे उदंडा । जेथें झोंबला तें तोडोनियां सांडा
 ॥६॥ उत्पत्ति स्थितिचे पै नेती जे निधाना । माझी मज न साहे
 उदरवेधना । वेगीं पाचारा निजगुणी जनार्दना । ज्याचे नामें
 निरसे व्यथा नाना ॥७॥ ऐशिये अनुतापें तापली अनुदीन । भाष
 सद्गुरुजी पातला आपण । अनन्यगतीं धरितां तयाचे चरण । तेणें
 हस्तक मस्तकी रक्षा केली पूर्ण ॥८॥ भावें लागतां जे मज त्याच्या
 पाया । त्यानें कळ सोडोनी मोकळी केली काया । ब्रह्माहमस्मि
 विंचु आणिला जे ठाया । थोर तळमळ माझी गेली विलया ॥९॥
 विंचु उतरतां मीपणामाजि ठक । तेणें सहित उतरिलें । विषय
 विख । बंध मोक्ष अहं सोहं सुख दुःख । वेधने सहित उतरविलें
 देख ॥१०॥ एकाजनार्दनीं आलागे निजगुणी । विष उतरुनी तेणें केलें
 अगुणी । स्थानंद कोंदला आनंद गिळुनी । देहविदेह गेले विसरुनी ॥११॥
 ३७९०. विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चा-
 वला । तम घाम आंगासी आला ॥१२॥ पंचप्राण व्याकुळ झाला ।
 त्यानें माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥११॥ मनुष्य
 इंगळी अति दाहण । मज नांगा मारिला तिनें । सर्वांगी
 वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥ ह्या विंचूवाला उतारा । तमोगुण
 मागें सारा । सत्त्वगुण लावा आंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां
 ॥३॥ सत्त्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित्
 राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनें ॥४॥

बैल.

३७९१. अरुता ये बैला । करि वेड्या सैला ॥१॥ काय बोले
 वेडी । कोण उपाडितो पेंढी ॥२॥ पेंढी उपटणार त्पचि जाला । पुरता
 विचार करुनी बोला ॥३॥ काय बोलतें पशुभांड । देव द्वारी काय
 पुजिशी आंड ॥४॥ काय बेटा बेकूब डोरगा । हा मोठा शहाणा

पोरगा ॥५॥ असें ढोर नसावें घरीं । आह्मांवांचून तूं भिकारी ६
सभाग्यासी काय करावयाचे बैल । यात्रेला कशानें जाईल ॥७॥
आह्मी ब्राम्हण अनुष्ठानी । नित्य गांजा सुरापानी ॥८॥ आह्मी नित्य
करितों स्नान । वस्वर धुतों अंतरीं बकध्यान ॥९॥ तरी अधिक
आमुचा महिमा । शेष सारवावया नाहीं तुझा ॥१०॥ उगा राहें
नाहीं तरी हाणींन रागें । माझी तिखट आहेत दिगें ॥११॥ उठो-
नी बोझें तुजवर घालीन । घोस रानांत नेऊन पाडीन ॥१२॥ बैल
तरी कवणाचा । पार्वती शंकराचा ॥१३॥ एकाजनादनीं भलें । तेंगें
आपुलें स्वहित केलें ॥१४॥

गाय.

३७९२. चहू सडीं दुभे ब्रह्मीयाचे मुंजी । बळीदान खुजी तीर्थ
पार्यीं ॥१॥ पैल मोहरी मोहरी । पैल मोहरी मोहरी ॥२॥ सिंह
वदन गाय प्रल्हादा घरीं । पंढरी पंढरी पुंडलिका ॥३॥ गुणागुण
शुणी जनीं विजनीं । एकाजनादनीं दुभतसे ॥४॥

३७९३. संत नाम गाय संत नाम गाय । संत नाम गाय काम-
धेनु ॥१॥ सदा सर्वकाळ दुभे भक्तालागीं । उणें पडतां अंगीं
धांव घाली ॥२॥ नाम मुख स्तना लागला पान्हावे । अभक्त न पाहे
धांवे पाठी ३ जनीं जनार्दन दुहिला आवडीं । उभविली गुढी एकनाथें ४

एडका.

३७९४. एडका मदन तो केवळ पंचानन ॥१०॥ धडक मारिली
शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा । इंद्र चंद्रासी दरारा । लाविला
जेणें । तो केवळ पंचानन ॥१॥ धडक मारिली नारदा । केला राव-
णाचा चेदा । दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो केवळ
पंचानन ॥२॥ भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वाळीसी ।
विश्वामित्रासारिखा ऋषी । नाडिला जेणें । तो केवळ पंचानन ॥३॥
शुक देवानी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी । एकाजना-
दनाचे चरणीं । बांधिला जेणें । तो केवळ पंचानन ॥४॥

कुत्रें.

३७९५. येरे कुचू ये । आह्मां विटाळ करूं नको ॥ आपली भा-

कर घे । देरे धन्या दे । विटाळें पराहिर्ली । तुज खाली । आवरून
 आपिला घे ॥ आतां हें कुत्रें मातलें । मीत्र म्हणुनी गुंतलें । फार
 कूस मोठी केली । जीवा तुझी खोबी झाली । उपाशीं मरतो पाहीं
 बरें । अमृताचे सारें । घर एक सकळ काय खासी । तूंच मुद्दल कोठें
 राहसी । एवढें ज्ञान झालें कोठें । सहुरूचें देणें मोठें । सवुर तुला
 आहे कारे । सर्वाघटीं तोच कीं रे । आम्हीं तर म्हणतो कुत्रा तुला ।
 आविद्येनें धत्तोर दिला । ब्राह्मणाशीं अविद्या म्हणशी । देहें ब्राह्मण
 कैसा होशी । श्रेष्ठ जन्म वेद बोलती । येवढे भले तरी कां मरती ।
 हरिभक्त अमर होती । तें कळे कैसें । आपण व्हावें तैसें । होई-
 नासी कां रे । जात गीत पाहिनाशी कीं रे । हें तुला ज्ञान कशांने
 झालें । एकाजनादेन गुरुकृपे कळों आलें ॥१॥

बाजार:

३७९६. संसार नगरीं बाजार भरला भाई । कामक्रोध लोभ-
 याचें गिराईक पाहीं ॥१॥ यांत सुख नाहीं त्यांत सुख नाहीं । या
 हाटाचें सुख कोठें नाहीं ॥२॥ या हाटांसी थोर थोर भेले । ना-
 रद शुक भीष्म उमगले ॥३॥ आणिक संतीं बाजार पाहिला ।
 व्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥४॥ या बाजारीं सुख नाहीं भाई ।
 माझे माझे ह्मणोनि वीक्षे वाही ॥५॥ एकाजनादेनी बाजार लटिका ।
 संतरागावांचुनी नोहे सुटका ॥६॥

व्यापार:

३७९७. त्रैलोक्याचा स्वामी जनादेन । केला व्यापार त्या-
 पासून ॥१॥ मोठा लागला व्यापार । रामनाम निरंतर ॥२॥
 सोह कर्जखत दिधलें । तें म्यां मस्तकीं वंदिलें ॥३॥ महा प्रे-
 मार्ची लुगडीं दिधलीं । निजमुक्तपणें प्राप्त जाली ॥४॥ अनुभवाची
 तहसील समस्त । स्वामीस करुणा पाठविल रिस्त ॥५॥ धर्म
 खर्डा जमा । खर्ची घातलें पूर्वकर्मा ॥६॥ संतांसंगें वसूल वाकी ।
 भक्ताहुनि अति नेटकी ७ कैवल्यपुरीं बांधलें तोरण । चैतन्य चावडी
 बैसलों जाण ॥८॥ ऐसा व्यापार सिद्ध झाला । एकाजनादेनीं केला ९

मोतीः

३७९८. धुतांच मोतीं जळीं हरपलें. सखोल मोठें पाणी ।
 चला पाहूं साहा चार अठराजणीं ॥१०॥ प्रपंच धोंडा मृगजळ-
 पाणी आपटीत होतें चोळी । विसरलें सुख घसरलें तळीं ॥ सखे
 मायेनें मोतीं दडविलें भवसिंधूच्या जळीं । होती गढे भ्रांति बहिष्ण
 जवळी ॥ तिणेंच मजला गोष्टी विनविल्या चित्त गेलें भुलोनी ॥११॥
 आठ जणींनीं मोतीं दडविलें वर ठेविला धोंडा । अशाच पहाती
 अवघ्या रांडा ॥ बारा सोळा तळीं उतरल्या त्यांनीं धरिला दांडा ।
 ठाऊक सत्राविला घेंडा ॥ त्यामध्ये मी गर्क झाल्यें एकलीच बाई
 वनीं ॥२॥ चवथी जणी सत्वर मिळोनि डोळीं अंजन घाला । माझ्या
 मोत्याला प्रेमें न्याहाळा ॥ ज्ञान बोधाची लावून दिवटी बरवी वात
 उजळा । माझे मोत्याला सर्वकळा ॥ प्रपंच पडदा फाडून गुरुपदीं
 लावा गे ठिकाणीं ॥३॥ चौथीजणी मोक्ष नाइका मजला धरा
 हातीं । उतरा सागर पैल पंथीं ॥ या मोत्याच्यासाठीं मजला जाणे
 आहे सती । झणून मी येतें काकुळती ॥ एकाजनादनीं चिन्मय
 मोतीं न मिळे गुरुवांचुनी ॥४॥

थड्या.

३७९९. अशी ही थड्या । भलभल्यासी लाविला बड्या ॥१०॥
 ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेनें हारविली बुद्धि । केली नारदाची
 नारदी । अशी ही थड्या ॥१॥ थड्या दुर्योधनानें केली । पांचाळी सभे-
 माजी आणिली । गदाघायें मोडी फोडिली । अशी ही थड्या ॥२॥
 थड्या गेली शंभोपाशीं । कलंक लाविला चंद्रासी । भगें पाडिलीं
 इंद्रासी । बरीं नव्हे थड्या ॥३॥ थट्टेनें मेला दुर्योधन । भस्मासुर गेला
 भस्म होऊन । वाळीही मुकला आपुल्या प्राण । अशी ही थड्या
 ॥४॥ थड्या रावणानें केली । नगरी सौन्याची वुडविली । थड्या
 ज्याची त्यास भोंवली । बरीं नव्हे थड्या ॥५॥ अरण्यांत होता भृगु
 ऋषी । थड्या गेली त्याचेंपाशीं । भुलवुनीं आणिला अयोध्येसी ।
 बरीं नव्हे थड्या ॥६॥ विराटराजाचा मेहुणा । नाम त्याचें कीचक
 जाणो । त्याणें घेतलें बहुतांचे प्राणा । बरीं नव्हे थड्या ॥७॥ थट्टे-

पासून सुटले. चौथेजण । शुक्र भीष्म आणि हनुमान । चौथा कार्तिक-
स्वामी जाण । त्याला नाही बट्टा ॥८॥ एकाजनार्दन हाणे सर्वाला ।
थट्टेला भिजून तुझी चाला । नाही तर नेईल नरककुंडाला ।
अशी ही थट्टा ॥९॥

नीति.

३८००. नीति सांगतो. एका एक । दास सभेचा सेवक । मन
टाळू नका एक । कोणी एक ॥१०॥ सांडावरून जाऊ नये । लांब
खाऊ नये । चोहव्यात राहू नये ॥११॥ अक्रीत घेऊ
नये । इमान सोडू नये । बैमान होऊ नये । कोणी एक ॥१२॥ सज्ज-
नाशी विदू नये । नीचासवे बाढू नये । तस्कराशी पुसू नये । कोणी एक
॥१३॥ भक्तिमार्गी खंडू नये । कुभाड्यासी तंडू नये । खळासंगे भाडू नये ।
कोणी एक ॥१४॥ सत्पुरुषाशी छळू नये । शिवेचा गुंडा ढाळू नये ।
केला नेम टाळू नये । कोणी एक ॥१५॥ सत्पुरुषेचा सोडू नये । कुळ-
धर्मासी मोडू नये । पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥१६॥ संपत्ति
आलिया माजू नये । अभिमाने फुगू नये । सभा देखून लाजू नये ।
कोणी एक ॥१७॥ असत्य वाद करू नये । खोटा संग धरू नये ।
भोक्काशी मैत्री करू नये । कोणी एक ॥१८॥ भलते भरी पडू नये ।
अनाचार करू नये । कपट मनी धरू नये । कोणी एक ॥१९॥ जन्मा
आलिया स्तभावे । कांही सार्थक करावे । ऐसे मनी विचारावे ।
कोणी एक ॥१०॥ एकाजनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे ।
सदा हरिनाम उच्चारवे । कोणी एक ॥११॥

काहाणी.

३८०१. सुद्धा आम्ही सांगतो काहाणी । सोळा बारा भिळोनी
गडणी । कहाणी सांगती बैसोनी वनी । जो एके तो परपुरुष धनी १
चित्त थावे आमुच्या बोला । सांडा वायां गलबला । विसरनी प्रप-
च्याच्या मुळा । शब्दाचा लागो या चाळा ॥२॥ एक अधटित
वर्तले । एक नारीस पांच पती देखिले । एका पुरुषा गरुवार केले ।
साठ पुत्र जन्मले बळे ॥३॥ एका ब्राह्मणे कुत्रे खादले । प्रामजोशा
प्रायश्चित्त दिले । एका नारीने कवसाल केले । बापा भावांसी लम

लाविलें ॥४॥ आई होउनी करवली । लेंक वाटितसे हळदुली ।
पती विव्हळ झणोती जाकळी । आभुच्या काहणीची हे सुळी ॥५॥
काहणी सांगे शिवशक्ति । तेणें एकाजनार्दनीं वृत्ति । संत महंत
आनंदती । अभाविकां न कळे गति ॥६॥

स्वप्न.

३८०२. बैसोनी स्वप्न सांगे लोकां । नवल आजी पाहालें तृषा
लांगली उदका । अभि जो खादाड न मिळे तया इधन देखा ।
पंचु पालाणीं बांधिला देखा ॥१॥ स्वप्नाचें नवल जायतीं एका ।
जायती स्वप्न दोन्ही मिथ्या जाहले देखा ॥४०॥ पंचभूतांची
मिळणी जाहली परस्पर । विसरुनी द्वैतभावा समरसले एकसरी ।
कर्मों रुतलें नवल विद्वान परोपरी । काय सांगूं या स्वप्नाची नसे
आजदुरी ॥२॥ एक नारी एक पुरुष उभयतां देखिलें । विवाह
मंडप चौबारा घातलें । सोहळा औट प्रकार न दिसोनी देखिलें ।
वर्तन करूं सांगूं जातां जायत मी जाहलें ॥३॥ ऐसें स्वप्न देखिलें
जनार्दन हृष्टीं । मिथ्यामय सर्व भासलें उघडली सृष्टी । एकाजना-
र्दनीं पार्यां पडली मिठी । अहंता ममता यांची सुटलीसे गांठी ॥४॥

डोहो.

३८०३. डोहो डोहो डोहो । कान्होवा डोहो । चला जाऊं डो-
हांत पोहेंरे कान्होवा ॥४०॥ त्या डोहाचें अमूप जीवन । डोहो
पहातां अति गहन । तया नाहीं चळण वळण । सर्व जीवाचें
निधान ॥१॥ डोहो व्याला हें जीवन । डोहो व्यालासे
पवन । डोहें गिल्लिला पवन । डोहो कार्य करी कारण ॥२॥ डोहो
न कळे साचार । डोहो क्षर ना अक्षर । एकाजनार्दनीं निर्धार ।
तरिच पावाल पैलपार ॥३॥

पाळणा.

३८०४. जो जो जो जो जो बाळा केंवि येवो । उन्मनी निद्रा
लागो तुज गीती गावो ॥१॥ जाग जागतां निज पाही भाक्षिया
तान्हुलीया । निजीं निज निजुनियां सावधरे कान्हया २ तुझा चवघीची
कळकळ झणीं येथें कां करा । निजीं निजला कान्हा परतोनी जावें

घरा ॥३॥ चवघी जणी वोसरल्या तेथें अनुहत गोष्टी । तथा ना-
दातें साधून परंपरत्या सृष्टी ॥४॥ तेथें उन्मनी निद्रा हारपलें वित्त ।
देह विदेह खुटलें सगुण गुणातीत ॥५॥ शब्द निशब्द खुटलें आतां
बोलावें तें काय । निर्जी निजला एकाजनादैन माय ॥६॥

३८०५. खर खर भुंडा आवरे फकीरा । पालखीं निजविला
मोतीया हिरा ॥१॥ बुळबुळ गाइ निजरे वाळा । मोठा-
जटाधारी गोसावी आला ॥२॥ येरे येरे कोल्ह्या जायरे लांड-
ग्या । नको भेडसाळें लेंकुरा दांडुग्या ॥३॥ आळविला कान्ह पाजूनी
अमपान्हा । एकाजनादनीं लाविला स्तनां ॥३॥

३८०६. जो जो जो जो रे रघुरामा । निज बाळा गुणधामा ।
भोगी आलासे विश्रामा । स्वामी दावीन तुझा ॥१॥ जोगी दिस-
तसे विचिद । लाला तीन नेत्र । चर्माविगळें नाहीं वस्त्र । म्हण-
वितो तुझा मित्र ॥२॥ अंगीं लावूनियां विभूती । अर्धांगीं पार्वती ।
चूपभारूढ तो पशुपती । त्रिशूळ डमरू हातीं ॥३॥ आंगिक नवल
दयाळ । कंठ दिसे निळा । मस्तकीं गंगा वाहे झुळझुळा । नेत्रीं
अग्निज्वाळा ॥४॥ भस्म चर्चुनी सर्वांगीं । वेष्टिलां भुजंगीं । भूतें
मेळवूनियां बहू जर्गीं । आलासे प्रसंगीं ॥५॥ जोगी आलासे अं-
गणीं । तुळसी वृंदावनीं । तुजला देखूनियां नथनीं । घाली लोटांगणीं ५
गोकुळीं जन्मलें निधान । जगदीश तो जाण । त्याचे चरणीं शरण ।
एकाजनादैन ॥६॥

३८०७. सद्गुरुवचनें जन्म जें झालें । मायाजंठीं हुनी वेगळें
केलें । अहंकाराचें गुल्ब तात्काळ तोडिलें । वासना समूळ नाळ
खाडिलें ॥१॥ जो जो जो परिशदे सहज । रात्रंदिवस निल्य लागली
निज ॥२॥ पिटिलें जेंगट अनुहात घ्वनी । शांति क्षमा दया
बोलती कामिनी । आपरुपें झाले स्वयें लक्षणी । टकमका पाहे कोहं
सोहंपणीं ॥३॥ उपजत पायाळ पै झाला देख । अक्षय ठेवणें लाधलें
अशेख । अविद्या गर्भीचें हारपलें दुःख नयन पुंजाळलें अर्धोन्मि-
लित ॥४॥ अवलोकनालोणीं जन आचार्य आला । अशेष अवि-
द्येचा त्याग केला । असमाय आनंद आनंदें न्हाला । उसळला विदु

पूर्वज समूह मिनला ॥४॥ झाली दृष्टादृष्टी वाणले निरुते । पूर्ण चंद्रक्षीर सागरीं भलते । यापरीं आनंद कवळीं नभाते । सबराभरीत कवण आवरीते ॥५॥ चिद्रत्नाच्या अंजुळी भरुनी वृत्तीच्या हातीं । स्वानंदाचा मध मुखीं घालिती । जनित जन्ममळ निषेध धुती । आपेआप नवल झाली प्रतीति ॥६॥ स्वानुभव ब्रह्मसूत्र देता पै झाला । अखंड अनुस्फुत मध्ये वांधला । सभोवता आप वरुं समूह निमाला । पर परमेष्टी सुखें सुखावला ॥७॥ ज्योतीच्याही ज्योती उजळुनी आरती । ओवाळिला देखा अखंड दीप्ति । मध्यमा त्रैखरी परा पश्यंती । एकेश्वरे चारी परतोनि गाती ॥८॥ तंतु सूक्ष्मद्रव्ये वासना होती । सद्युक्तीच्या वळियेल्या वाती । स्वरूपीं लाविला दीपु स्वयंभस्थिती । सहज जागोनियां निरसली सटवीची राती ॥९॥ दहादिन चिलस वासनं केलें । इतुकेनि स्पर्शानें भय फिटलें । आपपरावेनी सकळ शुद्धत्व आलें । ब्रह्मरस तेथें पारणें केलें ॥१०॥ क्रमुनी अकराही पालख मुहूर्त । स्थानु निबीळिला अक्षर अव्यक्त । निरालंब पाळणा लाविला तेथ । अनुभव शृंखळा आलिया उचित ॥११॥ माचवे शोभले पुरुषार्थ चारी । निष्काम पाटिया वाणल्या त्यावरी । सबाह्य विणियेली विवेकाची दोरी । त्यामाजी पहुडला सुख निद्रेवरी ॥१२॥ सानु सानु परिये देतू उन्नत उन्मनी । चिराई तूं बा कुंज निरंजनीं । माक्षिये दृष्टी तुज लागे बा झर्णी । स्वयें परतली इडापीडा घेउनी ॥१३॥ निजीनिज सांडुनी अवस्थात्रया । लोण करूं गेली साक्षी आणि तूया । आपणिश्रा आपण होऊनियां तळिवरिया । सहजीं सहजपणें असणें सहज जया ॥१४॥ मौनामौन पडलें शब्द शिराणी । सहज स्थिति येथें धरियेली कानीं । पितामहाचा पिता सुभानु वंश वर्णनी । निजसुख घेतलें एकाजनार्दनीं ॥१५॥

चौघडा .

३८०८. पंधरा सतरांचा हो मेळा । कारखाना झाला गोळा । चाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदें ॥१॥ झडतो नामाचा चौघडा ॥१॥ झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मीं ब्रम्हरूपींचा हुडा । संत ऐकताती कोडा । प्रेमबळा आनंदें ॥२॥ जनाबाई घड्याळ

मोगरीं । घटका भरतां टोला मारी । काळ व्यर्थची गेला तरी ।
गंजर करी आनंदें ॥३॥ नामा दामा दोनी काळ । नाराविठा दमार्में
फैल । चौधी सुना चारी हेळ । कडकडा बोल उमटती ॥४॥
गोंदा म्हादा करणी करी । नामें तुमुदुमली पंडरी । आउबाई तू-
तारीं । मंजुळ स्वर उमटती ॥५॥ गोणाबाई नौबत पळा । नाद
अंबरीं कोंदला । राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळ स्वर उमटती
॥६॥ तेथें चौका बारीदार । काटवन विंजन जाळीजे सार । अवघे
झाडवणी महार । एकाजनाईनीं पार उरतला ॥७॥

छापा.

३८०९. अजब है त्रिकूटका घाट । जोत लगी घनदाट । धुंडले
ना औही बात । पलख जोत लगी ॥१॥ उडवत चवरंग गुलाल ।
झमकर हे जोत ही लाल । महा कारण महाल । विचमे लाल चम-
कत है ॥२॥ चमक लगी दिनरात । नहीं कछु आदि अंत । सम-
जलेना ओही बात । सहज संग बतावे ॥३॥ खिजमत करले कछु काम ।
आजमत पावोंगे राम । भ्रमर गुंफामे राम । रामनाम सुमरले ॥४॥ सुम-
रलेना नहीं मंत्र । छांडवे सब तंत्र । अनुहात जंत्र । धिमक मृदंग
बजावे ॥५॥ बजावे धन् धन् धन् स्वरका बीन । भजन करले
संगीन । नयन जागे रातदीन । ब्रह्म ताल लगावे ॥६॥ लगावे
तो है तयार । करले दिलमों करार । हो जा भवजल पार । मेरे
सद्गुरु साहेबकी ॥७॥ साहेब सद्गुरु जनार्दनके प्रतिपाळ । एकनाथ
तुझारे । फकीरी में रहता है ॥८॥

रहाट.

३८१०. हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझा जुना ॥१॥
दारची गंधन कां तोडाना । मजला रहाट करुन कां धाना । माझे
राहाटाकडे कां पहाना ॥१॥ तुमचा बैल कां माराना । मजला तांत
करुन कां धाना । माझे तांताकडे कां पहाना ॥२॥ तुमची तल-
वार कां मोडाना । मजला चात करुन कां धाना । माझ्या चाता-
कडे कां पहाना ॥३॥ तुमचा टाळ कां मोडाना । मजला भिंगरी
करुन कां धाना । माझ्या भिंगरीकडे कां पहाना ॥४॥ तुमची

वखें कां फाडाना । मजला पिंजून पिंजून कां दाना । माझ्या पिंज-
ण्याकडे कां पहाना ॥५॥ पिंजून पिंजून केला पिकू । नव इन्द्रियां
खेळू । एकाजनार्दन पिकू ॥६॥

शिमगा.

३८११. सख गांठी उमगा । तेंणें सफळ होईल शिमगा । तुझी हेंक;
गाणें गा । तुम्हीं हंसू नका हंसू नका ॥१॥ भूत सभेची कारटी ।
विषय गौऱ्या चोरटी । उतरा कुकर्माची राहटी । तुझी हंसू नका
हंसू नका ॥२॥ जागोजागी थांबा । अवघ्या मिळोनि मारा बोंबा ।
न जळे एरंडाच्या कोंबा । तुझी हंसू नका हंसू नका ॥३॥ गांवचा
पाटिल कोळी । काळोबाचि पिकली पोथी । तुमची पाजळ घ्या होळी
तुझी हंसू नका हंसू नका ४ ओटीत घेऊनि गुलाल । सख्या मेहुणीसंगे
भुलाल । तिचा नवरा मोठा जलाल । तुझी हंसू नका हंसू नका
॥५॥ एकाजनार्दनी पोस्त । गाणें गातां हालमस्त । नाहीं तर
भडवे समस्त । तुम्हीं हंसू नका हंसू नका ॥६॥

होळी.

३८१२. देह चतुष्टयाची रचोनि होळी । ज्ञानाशि धाळुनी स-
मूळ जाळी ॥१॥ अझुनी कां उगलाची । वोंव पडों दे नामाची ।
॥२॥ मांदा मेळवा संतांची । तुझा साची सोडवण्या ॥३॥ धांवण्या
धांवती संत अंतरंग । संसार शिमगा सांग निरसिती ॥४॥ एकाज-
नार्दनी मारिली बोंब । जन वन स्वयंभ एक जालें ॥५॥

कोडे.

३८१३. कृष्णा नवल कैसी परी । तूं आत्मा एक चराचरी ।
तेथें द्वेषेसी कवणा हरी । कैसे मारिले दैत्य त्वां वैरी ॥१॥ कान्होबा
सांग पां माझें कोडे । तुझें पुसतों तुझिया पुढें ॥२॥ देहीं नख
शिख अवघें एक । देहा स्तती नखे तीख । त्याच्या छेदनीं आहां
सुख । तैसे मारिले अधर्मा देख ॥२॥ तुज भेद नाहीं नरनारी ।
कैसे सोळा सहस्र तुझिया घरी । तूं म्हणविसी वाळ ब्रह्मचारी ।
शेखीं जालासी कां परद्वारी ॥३॥ हेम मृत्तिकेच्या घट श्रेणी । आंत
भरलें निर्मळ पाणी । त्यांत विबोनि अलिप्त तरणी । तैसा भोगुनी

बहु कामिनी ॥४॥ जग अवघें तुझिया कुर्ची । रसना अंकित नव्हे
द्वान्विसी । रसस्वाद केविं जाणसी । शेखी चोरुनी कां दूध पिसी
॥५॥ मी मुल्लों भक्ति प्रेमासी । चोऱ्या करितों भक्ती भावासी । रस
रसनातें मज अंशी । रसस्वाद जाणें ज्ञानरासी ॥६॥ एकाजनादनीं
घेतिला थाया । तो संकल्पची नये आया । तेंथें हारपली माझी
माया । देहीं देहपण गेलें विलया ॥७॥

३८१४. नाथाच्या घरची डलटी खूण । पाण्याला मोठी ला-
गली तहान ॥१॥ आंत घागर बाहीर पाणी । पाण्याला पाणी आलें
मिळोनि ॥२॥ आजी म्यां एक नवल देखिलें । वळचणीचें पाणी
आढ्या लागलें ॥३॥ शेतकऱ्यानें शेत पेरिलें । राखणदाराला तेंपें
गिळिलें ॥४॥ हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढें देव कापिला
॥५॥ एकाजनादनीं मार्ग उलटा । जो जाणे तो गुरुचा बेटा ॥६॥

३८१५. आर्ह्यां नवल देखिलें भाई । सुंगीनें हत्तीचीं केली
लढाई । उंटाचा कान धरुनि चिमाई । धरोघरी खातसे ॥१॥ सांगा
आमुचें कोडें । लांडग्यासाठीं शेळी रेडे । कोल्हे हांसतसे बापुडें ।
उंदीर रेडे खेळती ॥२॥ वरले गांवींचा एक हत्ती । नित्य खातो
प्रजापती । सिंह तया येतो काकुळती । हंस हसें कागाप्रती ॥३॥
एकाजनादनाचें कोडें । उगवी तोचि जाणा वेडें । शाहाणें त्यासी
सुमगे गाडें । अर्थ पहातां चुके लिगाड ॥४॥

३८१६. अबाबाबा बायको मोठी । घेतलें मुसळ लागली पाठी
॥१॥ अग बायको नको माहं । तुझें वासरुं नेतूं चारुं ॥२॥ बाय-
कोनें दादला गरवार केला । मनाचा मनोरथ पूर्ण झाला ॥३॥
एकाजनादनीं हुडा । साही शाखांचा केलु चुराडा ॥४॥

नवल.

३८१७. एक नवल देखिलें । एका चोरानें गांव चोरिलें ।
त्याचे मागें धांवणें निघालें । चोर आणि गांव नाहीसें झालें ॥१॥
मुळींच गांवा नव्हता पाया । वरला गांवकुस गेला वायां । खांदून
गेला मुळींचा पाया । उडालें देऊळ देव गेला वायां ॥२॥ कळस
उडाला स्वर्गावरी । पाया गेला पाताळविवरी । भित हिंडे

दारोदारी । ऐशी जहाली नवलपरी ॥३॥ देऊळ पाया आणि भिंती । अर्थ पहा उगवोनि गुंती । एकाजनार्दनी विश्रंति । देव देऊळ अवघा गुरुमूर्ति ॥४॥

३८१८. मूळ नाहीं शेंडा । काय झणावें त्या गुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शालें भांडती खंड विखंडा ॥१॥ नवल जहालें वाई नवल जहालें वाई । पाणियानें विस्तव पेटला कोणा सांगावें काई ॥१०॥ शून्य होतें आर्धीं तेथें जाहलें एक । एक पहातां दोन जहाले अलक्ष लक्ष देख ॥२॥ पुरुष नाहीं स्त्री नाहीं नाहीं कांहीं आकार । पहातां पाहणें बुडोनि गेलें तेथें कैचां निराकार ॥३॥ ब्रह्मज्ञान घोरोघरीं कोण तया पुसे । शरण एका जनार्दनीं नाम गातसे ॥४॥

३८१९. नसोनि नवल असती अबला । करिती गलबला वाउगाचि ॥१॥ ब्रह्मज्ञानीयासी स्त्रीनें खादलें । त्याच्या धावण्या देव पातले ॥२॥ येऊनि पाहतां देव नागवला । कांहीं नाहीं तेथें उगाचि ठेला ॥३॥ न बोलवे गोष्टी मुकियाची परी । खादला गूळ परि न सांगवे गोडी ॥४॥ एकाजनार्दनीं विपरीत देखिलें । ब्रह्मज्ञान पळलें घोरोघरीं ॥५॥

३८२०. मोकळी असोनि गुंतली खेळा । खेळ खेळतां झाली अवकळा ॥१॥ सदैव नारी हिंडे दारोदारीं । विपरीत जहाली नवलाची परी ॥२॥ असोनि पुत्र जहालीसे वांझ । कोणासी सांगों अंतरींचें गुज ॥३॥ गुज जाणे तोचि ब्रह्मज्ञानी । एका शरण जनार्दनीं ॥४॥

३८२१. अर्म्हीं नवल देखिलें । कान्होबा तुज लागे बोले ॥१॥ कैशी नवलाची मात । म्हातारी ती तरणी होत ॥२॥ आमावास्येचे दिवशीं चंद्र देखिला । राहु केतु येऊनि ग्रहणें लागला ॥३॥ आपुलेनि मनें आकाश पोळलें । आकस्मात् जाऊनि समुद्रां नाहालें ॥४॥ समुद्रांतील आटलें पाणी । एकाजनार्दनीं जहाली कहाणी ॥५॥

३८२२. नवलाचें नवल आज म्यां देखिलें । सागराचें पाणी

रांजणासी आलें ॥१॥ नवल गे माये नवल गे माये । गंगा येऊनि
रांजणांत सामाये ॥२॥ निमेळ पाणी डहुळतें जहालें । डहुळलें
पाणी रांजणांत आलें ॥३॥ मृगजळाचें नीर रांजणी भरलें । एका-
जनादनीं नवलचि केलें ॥४॥

३८२३. एक नवल देखिलें दृष्टी । पहातां पहाणें गिळिलें,
उठाउठी ॥१॥ जें निजें चोजवेना जें निजें चोजवेना । अंधारें सूर्य
गिळिला जाणा ॥२॥ कल्पनेविरहित पुत्र झाला । कल्पना गिळुनि
आपणचि धाला ॥३॥ स्त्रीपुरुष नामें नटला प्राणी । एकाजनादनीं
प्रत्यक्ष देखो ॥४॥

नवलाई.

३८२४. आतां झालें नवलाई । पुनः जन्मा येणें नाही ॥१॥
बोधाचें कुंकु कपाळीं लाविलें । भक्तीकाठी हातीं धरिलें ॥२॥
ज्ञानाचा कुर्कुला घेतला काखे । प्रेमाचा खुळखुळा अनुहत वाजे
३ एकाजनादनीं नवलाई झाला । संतांपार्यीं खेळावया आला ॥४॥

भूत.

३८२५. भूतजबर मोठें ग बाई । झाली झडपण करुं गत काई
॥१॥ सूप चाटूचे केले देवऋषी । या भूतानें धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूतानें धरिला थारा ॥३॥ भूत
लागलें नारदाला । साठ पोरें झालीं त्याला ॥४॥ भूत लागलें
ध्रुव बाळाला । उभा अरण्यांत ठेला ॥५॥ एकाजनादनीं भूत ।
सर्वठाथीं सदोदित ॥६॥

३८२६. पिता सांगे पुत्रासी । बाळा नको जाऊं पंढरिसी ।
तेथें आहे थोर विवशी । ती तुज गिळील समुळेंसी ॥१॥ भूत
दारुण खेचर मोठें । तें नांदे भीमातिरीं वाळुवंटीं । तेणें झडपिलें
मोठें मोठें । ते बा नये घरदार वाटें ॥२॥ अंबरीष रुक्मांगदा ।
मयूर ध्वजाची थोर आपदा । हनुमंता झाली थोर बांधा । तोचि
नाचे समाधी सदा ॥३॥ भूत लागलें प्रन्हादासी । तेणें मारविलें
आपुले जनकासी । भूत लागलें त्या बळीसी । नेउनी घातिला
पाताळासी ॥४॥ भूत लागलें नारदमुनी । तो हिंडे त्रिभुवनीं । देह

भ्रांति सांडोनी । गेला भूतामाजी मिळोनी ॥५॥ धुरू लेंकरू कोडि-
सवाणें । त्याचें खुंटलें येणें जाणें । तोही झडपिला भूतें येणें ।
आणिक थोर थोर घेतले प्राणें ॥६॥ भूतें झडपणी केली बहुतां ।
सिद्ध ऋषी मुनी समस्ता । तेही न धरिती मागुता । अवधी भूतेंच
होती सर्वथा ॥७॥ येणें मारिले असंख्यात । सहस्राजुन थोर
बळिवंत । हिरण्यकश्यप असूरनाथ । रावण कुंभकर्ण समस्त ॥८॥
कंसासुर आणि पूतना । शिशुपाल वक्रदंत राणा । मागधादी काळ
यवना । कौरवांची सकल सेना ॥९॥ नाही राहत एके स्थानीं । सद्या
होतें गोवर्धनीं । ते वा पुंडलिकें मंलोनी । उभें केलें येथें आणोनी
॥१०॥ चंद्रभागा पुष्पावती । सायंकाळीं पद्मतीर्थीं । करी रानामधीं
वस्ती । नको धरूं त्याची संगती ॥११॥ ऐक सांगतो तुज विचारू ।
भूतें झडपिल्या तुज काय करूं । एकाजनार्दनीं निर्धारू ।
तेणें केला भूतांचा अंगिकारू ॥१२॥

३८२७. दादा वरले माळीं दिसते । दोनी डोळे वटारिते ।
ते वा बहुत भेडसाविते । जवळीं गेल्या गिळूं पहाते ॥१॥ ते वा बहू
दुःख दायक । तेणें शिणविलें सिद्ध साधक । ते वा विशाळ भया-
नक । वेगीं गोवीं तिन्ही लोक ॥२॥ तेणें मुंगीचा मार्ग घेतिला ।
मुर्ळीहुनी शेंडा चढला । शेंड्यापासुनी खालता आला । तो तेथोनी
निसटोनी गेला ॥३॥ ते वा अचोअ चोअवेना । जवळीं आहे परी
दिसेना । ते वा झोविनले कळेना । झाडितां परी झडेना ॥४॥ तन-
मनु धनें शरण । एकनिष्ठ जयाचें मन । एका जनार्दना शरण ।
त्यासी सहजचि समाधान ॥५॥

बाहुलें.

३८२८. शिळा तांब्याचें बाहुलें केलें । पाट मांडुनी वरी बस-
विलें । वृक्ष अळंकारी गुंडाळिलें । मना आलें तें नाम ठेविलें ॥१॥ या
जनासि लागलें वेड ॥२॥ शुद्ध पाण्यानें प्रक्षाळिलें । गंध फुलांनें
झाकोळिलें । धूप दाऊनि दीपें उजळिलें । पुढें अन्न ठेवूनी चाळ-
विलें ॥२॥ घेरे घेऊनि भोवडिलें । आडवे पडोनी दंडवत केलें ।
आपपर नाही देखिलें । एकाजनार्दनीं ओळाखिलें ॥३॥

जागर.

३८२९. हरिजागरणीं दिवस आनंदें सौरस । गावया उल्हास
वैष्णवासी ॥१॥ गातां पै नाचतां तया जाला पैबोधु । त्या माजी गो-
विंदु क्रीडतसे ॥२॥ चला चलारे भाई हरिजागरा वेगीं । वैष्णव
हे रंगीं नाचताती ॥३॥ स्वानंदें लवलाह्या उभवोनी सात्विका
बाह्या । आलिंगूं कान्हया अष्टभावीं ४ दुजेपणाविण खेव पडीलेस
मिठी । सांगणें पुसणें गोष्टी हारपली ॥५॥ यापरि वैष्णव रंगीं करि-
ताती आल्हाद । उसळला आनंद सांठवेना ६ एकाएकीं होउनी मि-
नला जनार्दना । तेणें सुखें मना उमजु नाहीं ॥७॥

धावा.

३८३०. द्रौणी अस्त्राहातीं । उत्तरा पीडितां सती । गर्भी रा-
खिला परीक्षिती । तैसा पावे श्रीपती ॥१॥ वेगीं ऐका श्रीहरी ।
धांव पाव मुरारी । चक्र घेऊनियां करीं । भवभय निवारी ॥२॥
इंद्र वरुषे शिळा धारी । गोकुळ पीडितां भारी । राखिले गोवर्धन-
धारी । तैसा पावे झडकरी ॥३॥ दुर्वास द्वादशी । छळूं आला अंब-
कृषी । चक्रें पळवोनी त्यासी । दहा गर्भवास सोसिले ॥४॥ सभेंत
बख्हरण । पतिव्रता मरण । दौपदी लज्जारक्षण । अंबर जाला
श्रीकृष्ण ॥५॥ पांडव लाक्ष्याजोहरीं । धडाभी पोळतां भारी । साही
जणीं चिंतितां हरी । काडिलें विवरद्वारीं ॥६॥ देखोनी मुद्द तो गत ।
रणांगणीं भयाला पार्थ । त्यासी सांगुनी गीतार्थ । संग्रामीं केला तुवां
मुक्त ॥७॥ एकाजनार्दनीं दत्त । साह्य जाला सतत । मोहो भव-
भय जेथें । तेथें केला नित्य मुक्त ॥८॥

३८३१. गांजितां प्रल्हादु । तुझा घेतला छंदु । त्याचा निरसिला
बाधु । तैसा पावे तूं संनिधु ॥१॥ वेगीं येवो मुकुंदा । धावे पावे
गोविंदा । करीं घेऊनिया गदा । छेदी सकाम वाधा ॥२॥ दावाभी गो-
पाळ । वेडिले सकळ । ते त्वां गिळियेले ज्वाळ । तैसा पावे
तात्काळ ॥३॥ गरुडा सांडोनी मागें । उडी घातली श्रीरंगें । गज
उद्धरिला अंगें । तैसा पावें लागवेगें ॥४॥ दुर्वास भोजनीं । आला
रातीं माघ्यानीं । धर्मशापाची बाधणी । निरसिली भेटी देउनी ॥५॥

भवभय अद्भुत । नामस्मरणें निरसे सत्य । एकाजनार्दनीं प्रतीत ।
आम्हा नामस्मरणें ॥६॥

३८३२. कृष्णा धांवरे लवकरी । संकट पडलें भारी । हरि तूं
आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी ॥१॥ पांडव असतां वन-
वासी । कळलें कौरवांसी । त्याणें पाठविलें ऋषीसी । सत्त्व हरा-
वयासी ॥२॥ साठि सहस्र खंड्याअन्न । दुर्वासा भोजन । सत्त्व जा-
तील घेऊन । अंतर पडतां जाण ॥३॥ रात्र जाहली दोप्रहर ।
आले ऋषेश्वर । भोजन मागती सत्वर । कैसा कळं विचार ॥४॥
आज कां निष्ठुर जाहलासी । होईल बा गति कैसी । अनाथ मी
देवा परदेशी । धांव तूं वेगेंसी ॥५॥ आतां न लावीं उशीर । अ-
नर्थ करील हा फार । एवढा करी उपकार । दे दरीन सत्वर
॥६॥ कंठ शोषला अनंता । प्राण जाईल आतां । पदर पसरतें
अच्युता । पावें रुक्मिणी कांता ॥७॥ ऐकूनि बहिणीची कृपा । आला
यादव राणा । द्रौपदी लोळत हरिचरणा । एकाजनार्दना ॥८॥

आडबंग.

३८३३. आडबंग आडबंग । सदा विषयामध्ये दंग । मदमस्त
डोले भुजंग । प्रेमकीर्तनाचा रंग । मोडूनि झाला निःसंग ॥१॥ वैसे
वैश्याघरीं जाऊन । तीर्धी करी हास्यवदन । स्वकरें विड्या देऊन ।
वेश्या करी त्याचे छळण गा ॥२॥ ज्ञान नाही मूढ तो जन । स्वर्गी
टाकून । उकिरडा ओतीरे रतिरेतजन । आपुली स्त्री नेली मांगांन
गा ॥३॥ त्याचें न पाहावें काळें वदन । पशु गाढवासमान । नर-
तनु व्यर्थ बुडवून । नाही साधिलें साधन गा ॥४॥ मार्गे केलें देई
टाकून । करी हरीचें चिंतन । येणें साधलें बहु साधन ।
केला जामीन जनार्दन ॥५॥

थाक.

३८३४. थाक रे थाक तुज नाहीरे उंच नाक । तुझा देह
करीन पाक । आपुली जन्ममरणाची गोष्टी शक । सर सर मार्गे
सर ॥१॥ तुझा मायबाप ठाऊक आहे मला । माझ्या दासीच्या
दासीपासून कीं रे झाला । गुरुगम्ये खून नाही कळली तुला । कर्चे

मडकें घेऊन जा आपुले घराला ॥२॥ पाठमोरा उभा कां राहसी ।
सन्मुख पाहिलें नाहीं मसी । तरी उघड्या कर चारी वेशी । पळून
जावी कोणत्या द्वारीरे ॥३॥ म्यां थाक कैकासी दिधला । चंद्र सूर्य
उभा केला । इंद्र आदे येसणीला । काय रे सांग मुला तुजला ।
भ्रांती पडळ झाकून कां नाहीं गेलारे ॥४॥ माझ्या मुलाचें एक मूल
जाण । तूं ब्रह्मचारी होऊन । क्षणांत साठ पोरगे होऊन ।
एक कन्या दान रे ॥५॥ पाराशारासारखा ऋषेश्वर । दिवसाच
करून अंधःकार । रतवी धिवरें नदीतीर । आगस्तित्थी
लोपामुद्गु । हाही खेळ म्यांच केला ॥६॥ अवघे जाणून प्रपंच सार ।
त्याला माझा कां आधार । जे राहती निराकार । एकाजना-
दर्नी तत्पर ॥७॥

टीळा.

३८३५. माझा टिळा माझा टिळा । धाक पडे कळिकाळा ।
चौधांचा करुनि गुंडाळा । शेष पाताळीं घातला कां ॥१॥ टिळ्यानें
दाविलें कैलास । केला गंधर्वांचा नाश । धाक दरारा इंद्र चंद्रास ।
सुख लागलें तेव्हां ध्रुवास ॥२॥ हा टिळा कोणाचा जाणे । हा टिळा
शुद्ध चैतन्य नतीनें । महत विष्णु म्हणती जाणे । हा टिळा रेखिला यानें
॥३॥ माझ्या टिळ्यापासून । आकाश पाताळ कैलास । तत्पर
असेल त्यांत कोण । सुंदर सगुण निरूपण ॥४॥ हा टिळा शोधून
जातां । नये ब्रम्हादिकांच्या हाता । त्याला नाहीं माता पिता ।
मग कैचा काका चुलता ॥५॥ ह्या टिळ्याची ऐका खुण । विरंची
करी ध्यान । ज्यापासून झाला उत्पन्न । केलें वेदाचें खंडण ।
चारी मुक्ती साधिल्या ल्यान ॥६॥ टिळ्या तुला नाहीं हात ना पाय ।
टिळा स्वरूपी राहे । एकाजनार्दनीं ध्याये । माझा टिळा ॥७॥

किल्ला.

३८३६. धुम धुम बार उडविला । ऐसा गलीम कोण आला ।
त्यानें किल्ल्यासी वेढा दिला । तो आवाज ऐकिला ॥१॥ राजा पुष्टे
प्रधानाला । कां रे कशाचा आवाज झाला । वेढा फौजेचा पडला ।
कसा वांचवीन जिविताला ॥२॥ फौजेचा आकार पाहिला । तोफ

जडल्यारे किल्याला । या रयतीत फितुर झाला । माझा संगती
मिळाला त्याला ॥३॥ आतां कैसा राहिला किला । या किल्ल्याचा
आधार केला । मुजुमदारानेंच फितुर केला । आतां आश्रय कोण
जाणिला ॥४॥ कोण वांचवील माझ्या प्राणाला । प्रधान विसंगीत
होऊनि पडला । मानकऱ्याचा पहिला अबुला । विश्वासाचा हुजऱ्या
मेला ॥५॥ कोण सांभाळील या किल्याला । किल्ल्याचा पहि-
लानच पाया पडला । खबर नाही पायदळाला । तोफेच्या म्हेर
स्वार गेला ॥६॥ निदानीं आश्रा नाही किल्ल्याला । तोंडपूरचा दर-
वाजा पडला । धक्का लागला गांडियेसी । त्यानें मार्गच अवघा
मोडिला । अंतकाळ आला राजाला ॥७॥ तोफा लावून चाऱ्ही
कोण । चाऱ्ही बुरुज गेले पडून । धुगधुगती राजाचें मन । मग
कशास हो हैराण ८ यम चौपदार नेत बांधोनी । सहस्र अंगा लावोन ।
तप्त अर्गाळा मुखीं घालून । तप्त भूमिवर चालवून ॥९॥ सुळीं
दिला राजा जाण । केले कर्में झाडा देऊन । गेले तसेंच उसनें देणें ।
राज्याच्या अंतीं नर्क जाण ॥१०॥ ऐसे बोलविती प्रजाजन । शेवटीं
राजा गेला निर्गुण । सावध ह्याणे जनार्दन । श्लोका झाला ॥११॥

पार्श्वक.

३८३७. काळ गणना कोण लेखे । जो यां देखे विडला ॥१॥
बळीवंत हरीचे दास । आहेती उदास जीवासी ॥२॥ नेणती
कांहीं भेदाभेद । अंतर शुद्ध निर्मळ ॥३॥ एकाजनार्दनीं त्यांचा
दास । पुरवा आस पायाची ॥४॥

३८३८. हरीचे दास जरीं बळीवंत । नाही भीत कळिकाळा
॥१॥ मुखीं रामनाम शस्त्र ॥ करुणा पात्र पोटीं बहु ॥२॥ जातां
कोणी आडवाटें । दाविती गोमटें रूप त्यासी ॥३॥ शरण एका जना-
र्दनीं । त्याची पायवणी वंदीन ॥४॥

३८३९. ऐसे बळी हरीचे दास । यम शरण तयांस ॥१॥ गाती
सदा नामावळी । तेणें काळ कापि चळी ॥२॥ उदार धीर नामें
जाहलें । एकाजनार्दनीं पार्श्वक भले ॥३॥

३८४०. शूर धीर स्वामीपणें । पार्श्वक पेणें शोभे त्या ॥१॥

नेणेचि कधीं दुजा ठाव । एक भाव स्वामी कार्जी ॥२॥ जाईल तरी जावो प्राण । परि स्वामीस नये उणेपण ॥३॥ एकाजनार्दनीं उदार । मिरविती बडिवार पाइकीचा ॥४॥

३८४१. याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळी पाईक ॥१॥ उदार धीर एक मन । स्वामीकार्या देह देणें ॥२॥ न धरिती कांहीं आशा । म्हणोनी सर्वेशा पात्र होती ॥३॥ एकाजनार्दनीं पाईक । मुकुटमणी स्वामिया एक ॥४॥

३८४२. कांहींच सांकडे न घालिती चांयां । स्वामी सन्मुख पाया सरते होती ॥१॥ ऐसे ते पाईक मुकुटमणी देहीं । स्वामी त्यांची पदवी मानी जर्गी ॥२॥ एकाजनार्दनीं तया मोल नाहीं । स्वामी देतो कांहीं न घेती ते ॥३॥

३८४३. शोभले उदार पाईकपणें देहीं । हेत दुजा नाहीं सेवे-
विण १ स्वामी कार्जी एक न करीं आळस । देहासी उदास सर्वभावं
२ एकाजनार्दनीं सर्वभावं प्रमाण । स्वामी आपुले आधीन केला तिहीं ३

३८४४. नेणती जाणती होती आणि जाती । पाइकीची ज्योती
जग्नरूप ॥१॥ ह्यणोनी जडलें सेवेलागीं मन । नव्हेचि उद्विग्न चित्त
कधीं ॥२॥ एकाजनार्दनीं प्रेमाचें भांडार । पाईकपणें उदार शोभे जर्गी ३

३८४५. आणीक पाईक अनेक स्वामीचें । कार्य कारण साचें
जाणती ते ॥१॥ स्वामीचें जैसें मन तैशी पाइकाची सेवा । हें
तों माझे जीवा नावडेची ॥२॥ एकाजनार्दनीं स्वामी माझा बळी ।
पाईकपणें रळी करीन मीचि ॥३॥

३८४६. देह दान देउनी उदार मिरविले । स्वामीयासी केलें
आपुलें घर ॥१॥ घेउनी करवत आपुलेनी हातें । शरीर दोन भा-
गातें केलें जिहीं ॥२॥ देउनी राज्य धन जाहलेंसे भिकारी । भिक्षा
निरंतरी मागताती ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसे पाईक भले । स्वामीस
मानले सर्वभावं ॥४॥

३८४७. धनमान राज्य न धरितां आशा । तरिच स्वामी-
दशा पावती ते ॥१॥ पाईकपण गेलें स्वामी होउनी ठेलें । परि

नाहीं विसरलें सेवेलागीं ॥२॥ एकाजनादनीं पाइकी ठाव । देहींच
तो देव हातीं लागे ॥३॥

३८४८. एकपणें एक एकपणें एक । एकाचें अनेक मिरवती १
तया नाहीं ठाव दिसेना ती गती । पाइकपणें वस्ती कोठें नाहीं ॥२॥
एकाजनादनीं गेले. दोनीं ठाव । स्वामी ना देव नाहीं तया ॥३॥

आशीर्वादपत्र.

३८४९. चिरंजीव जीवाजीपंत ठाणेदार । वास्तव्य देहपूर । यासी
आत्मारामपंत । यांचा आशीर्वाद ॥ पत्र लिहिणें कारण जें ॥ तुम्हास
देह गांवची सनद । शंभरवर्षांची देऊन पाठविलें । कलम तपशील ॥
गांवची आबादी करावी ॥ क० १ ॥ कामक्रोध हे रयत त्यांचें ऐकूं
नये ॥ क० २ ॥ आशा मनशा यांची संगत धरूं नये ॥ क० ३ ॥
सदा स्वधर्में वागणूक ठेवणें ॥ क० ४ ॥ शांति क्षमा दया असों देणें
॥ क० ५ ॥ ज्ञान वैराग्य भजन पूजनीं आदर ठेवणें ॥ क० ६ ॥ हीं कलमें
कबूल होऊन तुम्हांस रवाना केलें ॥ तुम्हां तो तें विसरून । सदरीच
कलमांस न अनुसरून । वाईट वागणूकीचा स्स्ता काढला ॥ तो
तुम्हांस परिणामी बाधक होईल ॥ सावध राहणें । एकाजनादनीं
शरण । हें आशीर्वादपत्र ॥७॥

विनंतीपत्र.

३८५०. श्रीमंत महाराज राजमान्य सकल गुणसंपन्न । सकळ
वेदसंपन्न । शास्त्रसंपन्न । आत्मारामपंत वास्तव्य देह शहर ॥ चरण
सेवेसी ॥ जीवाजीचा साष्टांग नमस्कार ॥ आपण कलमीं पत्र दर्शविलें
त्याप्रमाणें गांवची वहिवाट चालूच आहे । मध्यंतरीं गांवची रयत
नायकेल तर इलाज नाहीं ॥ ज्याचे ते आपआपले धर्माप्रमाणें वाग-
तात ॥ पुराण श्रवण । मनन । निदिध्यास । अर्चन । वंदन । दास्य-
त्व । पादसेवन । हेही आपआपल्या धर्माप्रमाणें चालू आहेत ॥
यांत अधर्म कोणता होईल तो साहेबांस लिहून कळवूं । एकाजना-
दनीं शरण हें विनंतीपत्र ॥१॥

अभयपत्र.

३८५१. अभयपत्र जीवाजीपंतास । कळावें कीं ॥ मौजे देह-

पूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं । ऐशी तुझीं लिहून कळू-
विली ॥ तेंणकरून धन्यास फार संतोष जाहला ॥ जाणोन धन्यानें
तुमचे गांवचे आबादी करितां । ज्ञानवैराग्यासह शांति क्षमा दया
हे ताबडतोब रवाना केले ॥ मौजे मजकुरीं पावतांच । यांचा आंगि-
कार करून वहिवाट सुरू करणें ॥ या कामीं क्रीणाची हरकत धरूं
नये ॥ मागाहून स्वधर्मपंताची स्वारी येणार आहे । तुझी आपले
हुशारीत राहणें ॥ लिहिलेप्रमाणें वर्तणूक ठेवणें । एकाजनादीनीं
शरण हें अभयपत्र दिलें ॥ सही ॥१॥

अर्ज.

३८५२. अर्जदस्त अर्जदार । बंदगी बंदेनवाज । आलेकम्
सलाम ॥ साहेबाचे सेवेशीं । बंदे शरीराकार । जीवाजी शेकदार ।
बुधाजी कारकून । प्रगणे शरीराबाद । किल्ले कायापुरी ॥ सरकार-
साहेबांची आज्ञा घेऊन स्वार जाहलों । तों परगणे मजकुरी येऊन
सरकार काम सुरू करावयास लागलों ॥ तों परगणे मजकुरचे जमा-
दार । दंभाजी शेठे कामाजी महाजन । मनीराम देशमुख ।
ममताई देशपांडीन । क्रोधाजी नाईकवाडी । ऐसे हरामजांदे
फार आहेत ॥ ते सरकार कामाचा कयासा चालूं देत नाहींत ।
तमाम परगण्याची फितुरी करितात ॥ दंभाजी शेठ्या कचेरीत ये-
ऊन जोम धरून बसतो ॥ मनीराम देशमुख आपलें परभारें काम
करून घेतो ॥ ममताई देशपांडी इनें तमाम परगणा जेरदस्त
केला ॥ क्रोधाजी नाईक यानें तमाम तफरका केला ॥ तों साहेबां-
पासून जरासंध चोपदार आला ॥ त्यानें खबर केली कीं । मागून
यमाजीपंताची तलब होणार । त्यास त्या धास्तीनें तमाम परगणा
ओस जाहला ॥ वीतपशील कलम ॥ डोळसवाडीस मात्र काहीं ईई
झुई वस्ती राहिली । कानगांव तो बंद जाहले । दोनीं वेशींचीं क-
वाडें लागलीं । नाकापुरास वाहव सुटलें । तोंडापुर तो तफरका
झालें । दंताळवाडी ओस पडली । दिवे लावणी देखील राहिलीं
नाहीं । केंसगांवची पोडर जाहली । शीरापुरचे लोक दरोबस्त थर-
थरा कांपूं लागले । हातगांव कसाल्यानें जर्जर जाहले । त्यांच्यानें

आतां कांहीं लावणी होत नाही । पायगांवची भेटें बसली । डो-
परापुरची राहटी राहिली । चरणगांवची चाली सरली । गांडापुर
वाहू लागलें । लिंगस्थान भ्रष्ट जाहलें । उठूं पळूं लागलें । धीर धर-
वेना ॥ ऐशी परगण्याची कीर्ति बुडाली । यावर सरकार काम सुरू
करीत होतो । तो यमाजीपंताची परवानगी आली कीं ॥ हुजूर येणें
आपणास साहेबाच्या कलमाचा आश्रय आहे । एकाजनादनाका
बंदा । बंदगी रोशन होय हे अर्जदास्त ॥१॥

अर्जदस्त.

३८५३. अर्जदस्त अर्जदार बंदगी । बंदेनवाज साहेब आलेकम्
सलाम ॥ कायापुरीकर जिवाजीपंत सुभेदार । बुधाजीपंत फड-
णीस । पगरणें शरीराबाद ॥ हकीगत ॥ सरकारची रजा घेऊन नि-
घाले । तों स्वार होऊन किल्ले कायापूर येथें दाखल जाहले ॥ दरो-
बस्त अंमलदार सर्व सरकारकामास वाकव नव्हते ॥ ऐशियास
परगणें मजकूरचें कायपुरांतील उखडे रुजू झाले ॥ सदरहु परगणा
व जमातदार । सरकारचे पुढारी लोक यांचीं नांवे ॥ पाटील कुळ-
कर्णी । शेठे महाजन । देशमुख देशपांडे । यांचीं खाली लिहि-
ल्याप्रमाणें नांवे । दंभाजी शेठे । कामाजीराव महाजन ।
मनाजीराव देशमुख । ममताई देशमुखीण । वरसाई पाटलीण ।
केसाजीपंत कुलकर्णी । जराजीराव देशपांडे । हे फार हरामजादे
आहेत ॥ कचेरीत जोम धरून बसतात । सरकारचें काम सुरू होऊं
देत नाहीत ॥ दंभाजी शेठे यांणी संत बाजारांतील भावाचा
बिघाड केला ॥ आयुष्य धान्याचें माप शुद्ध भरित नाहीत ॥ बाळ-
पणांत क्रीडा । तारुण्यांत स्त्रीसंग । वृद्धपणीं चिंता । याप्रमाणें माया
चालू केली ॥ भस्म दद्राक्षमाला पादुका जटा वल्कलें कथा दंड-
कमंडळ । यांचा मात्र सुकाळ केल्या । यायोगानें खरा परमार्थ
बुडाला ॥ देह अभिमान वाढविला ॥ कामाजीराव महाजन ।
यांनें आपलें पांच बंधु आपण सरकारचे रिसाल्यावर ठेविले ॥
खांतील भ्रम । हट्ट । द्वेष । अधैर्य । साहस । अविवेक । असत्य ।
कौटिल्य । परोत्कर्ष । सहनत्व । हे दहा बारागीर । हाताखालीं

घेऊन । तपस्वी व्रतें नागविले । विविकाचें ठाणें उठविलें ॥ योग-
 याग जप तप ध्यान आष्टो समाधी चतुर्विध पुरुषार्थ हे
 कायापुरींतून बाहेर घालविले ॥ व्यभिचाराचा गोंधळ फार केला ।
 मनाजीराव देशमुख आपले मते परस्पर कारभार करितात ॥
 स्त्रीसुतांमध्ये धूत धन याचा अंगिकार केला ॥ त्यायोगानें
 प्रजा आपआपला धर्म विसरल्या ॥ ममताई सरदेशमुखीण हनें
 आपल्या स्वपराक्रमानें संपूर्ण परगणा जर्जर केला ॥ सर्व लोक मा-
 याजाळांत गुंतविले । परमार्थाविषयीं एकासही फटकू देत नाहीं ॥ रस-
 नाई पाटलीण हणें खाण्यावर दृष्टी दिली आहे ॥ केसोपंत काळे
 कुळकर्णी । जराजीराव देशपांडे । यांनीं आपल्या जातींत फितूर केला ।
 काळ्याचे पांढरे झाले । आणि पांढरींचा वसूल करविला । ऐसे
 आम्ही थोड्या दिवसांत वाकब होऊन । सरकारची कामगिरी
 करीत होतो ॥ तो तुमचा नवज्वर चोपदार आला । त्यानें अशी
 करणी केली कीं ॥ यमाजी भास्कर सरसुभेदार । यांची मागून
 तालब येणार आहे ॥ त्यांनीं त्रिदोषाची रवानगी केली । त्या धास्तीनें
 तमाम परगणा ओस पडला ॥ सदरहू तपशील ॥ शीरपूर थरथरां
 कांपू लागले । डोळसवाडी उजाडी जाहली । नागपूर वाहू लागले ।
 कानपूर वीस पडले । दिवेळावणी मोडली । मुख नगरांतील व्या-
 पार बंद जाहले । रसनार्ई पाटलीण वांकडी पडली । तगादा करावा
 तर काहीच बोलत नाहीं । दंताळवाडीची कचेरी बरखास्त
 जाहली । मानपुरांनीं पड घेतली । उरगांव धडधड करितें ।
 हातगांव उदरवाडीचे खसाल्यानें जेर जेर झाले । याच्यानें
 लावणी होत नाहीं । पायगांवांचे मेटे बसले । कंबरवाडी वसूत
 राहिली । दोन गावें तर फार उजाड झालीं । त्याची तपशीलवार ।
 गांडापूर कर्जदार झालें । तें अखंड शंखनाद करी । त्याचानें अर्ध
 क्षण धीर धरवत नाहीं । लिंगपुर स्थान भ्रष्ट झालें । ऐशी परागण्याची
 कीर्द हुडाळी । पुराण रानें वीस पडलीं । त्यांत नवज्वर चोपदार
 हुजूर न्यावयाची उतावीळ करितो । हुजूर यावें तर परगणे मज-
 कूरचा । कांहीं वसूल झाला नाहीं । यमाजीपंत कुरसीस करी-

तील त्या धास्तीने उभीच बसलों। आम्हांस तर सरकारच्या पाया-
वेगळा आश्रय नाही। हजार अन्यायी। याजवर बुधाजीपंताचा
अर्ज की। रयत बिघडल्यामुळे। या त्रासाने जीवाजीपंत सुभेदार
निघून जाण्याचे वेतात आहेत। त्यास सरकारने। त्याजवर कृपा
करून। तरचज्ञान पेनशन देऊन। ब्रम्हपुरीत रहावयास जागा
दावी। बंदगी रोशन होय। एकाजनादर्नी अर्जदस्त ॥१॥

अर्जाचा जात्र.

३८५४. क्षत्रीय कुळवंत। श्रीअयोध्याधीश। राजाराम छत्र-
पती। अनंतब्रह्मांडनिवासी राजे। श्रीजिवाजीपंत शेकदार ॥ मौजे
देहगांव। तालुके अष्टपुरी। मामले पांचाळेश्वर। यांसी आझापत्र ॥
मौजे मजकूरचा वाखा लिहून कळविला। तेथे लिहिलें की मनाजी-
राव देशमुख। हे असुरी सेना पुंडपाळेगार मिळून गांव मारि-
तात। वसाहत होऊं देत नाहीत। ब्रह्मपुरीचा मार्ग चालू देत
नाहींत। असे असल्या कारणाने तुझावर साहेबांची मेहेरबानी
होऊन। मनाजी देशमुख याजला तबीब पोहोचवयास। सरकारा-
तून सुभे रवाना झाले ॥ बितपशील कलम ॥ आत्मा विवेक। प्रधान
स्वानुभव। सैन्याधिपति प्रबोध। सरलष्कर इतरावर सनदा देऊन।
ताबडतोब रवाना केले आहेत। तर हे मौजे मजकुरी पावतांच।
अवघे पुंडपाळेगार ठार मारतील। ब्रह्मपुरीचा मार्ग चालू
लागेल। याजकरिता तुम्ही आपली खातरजमा राखून। साहेब
कामास रुजू राहणे ॥ केली सेवा तुम्हांस मजुरा आहे। तर
आपण हुजूर आल्यास। बंदमोक्षातील इनाम दिला जाईल ॥ आप-
णासह पूर्ण निजानंदी रंगून साहेब कामास तत्पर असणे।
एकाजनादर्नी शरण वहून काय लिहिणे जाबचिठी ॥१॥

अभयपत्र.

३८५५. समस्त राजकार्य धुरंधर। विश्वासनिधी। राजमान्य
राजश्री। गजानन पंडित। द्विमत्त अपर्णा कांता। तालुके कैलास-
गिरी। तहाजी बाजी शेकदार। परगणे कर्म आचारण। सरकार
ब्रह्मांड नगर। लोली प्रवाहे ॥ अभयपत्र दिधलें की। तुमचे बाबे

विवैक देसाई येऊन हुजूर विदित केलें कीं । दक्षिणाधिपती राजश्रीं
यमाजिपंत कर्माविसदार । यांचे धास्तीनें तमाम गांवची कीर्त
मुढाली । त्यास येरवीं पूर्वीं । संपूर्ण तीर्थत्रतें । जम अमुष्टानें ।
दानांदि केलीं । परंतु गांवची कीर्त अबादी होईना ॥ यास्तक अभय-
पत्र । सादर केलें कीं । त्रिकूटाचल शिखरीं । भ्रमरगुंफा सिंहा-
सनीं । श्रीगुरुराव आहेत । त्यासी शरण जाऊन । आंतां ज्ञानाची
विचारणा करावी । म्हणजे श्रीगुरुराव । नामाचें निशाण देतील ।
तें देहगांवचें मुख्य चौबारा उभारा ॥ कामक्रोधादिक षड्वैरी ।
आपणावर दगा करितात । तरी त्यांची पाळद राखून । इकडे नि-
रोप कळवावा । म्हणजे त्यांशीं धरून आणून । त्यांचा शिरच्छेद
करावयास येईल । परंतु लिहिल्याप्रमाणें बहिवाट करावी । म्हणजे
आझी सरकारांत अर्ज करूं । ज्ञान वैराग्य हुजरे । आपले रखवां-
चालीस पाठवूं । कळावें एका जनार्दना शरण । हा आशिर्वाद ।
हें अभयपत्र ॥१॥

ताकीदपत्र.

३८५६. समस्त राजकर्ते धुरंधर । परगणे शरीराबाद सुभा ॥
सुमातैन लोली प्रवाहे ॥ ताकीदपत्र दिधलें कीं । कायापुरास
जिवाजी नामें गृहस्थ । त्यास कौल देऊन । देहगांवची वस्ती ।
आबाद रक्षावया निमित्त । पाठविलें आहेत ॥ तर कोण्याही गोष्टीचा
ताप न लागेल । हरएकविषयीं साहित्य करावें ॥ मनाजीराव
सुभेदार । बुधाजीपंत फडणीस । चित्ताजीपंत चिटणीस । हे थोर
मनुष्य असतात । अहंकाराजीपंत सबनीस । यांचे हत्तलीं सर्व
देहगांवचा कारभार दिधला । त्यांच्या पठ्याच्या घराचे मुत्सद्दी घरीं
तसून नवीन मुत्सद्दी कामगार उभे केले तेही चांगले नव्हते ॥ त्रि-
कल्ल्याजी महाजन । मोहाजी शेठे । कामाजी कोतवाल । क्रोधाजी नाईक-
वाडी । द्वेषाजी जसेदार । विकारपंत जकातदार । लोभाजी पौतनीस ।
मत्सरजी मेहेत्रे । क्रुतर्काजी गस्तदार । उन्मत्तजी पाटील । कुबुद्धी
कळकर्णी । भ्रमाजी शिपाई । मद्राजी देवापांडे । दंभाजी देवमुख ।
प्रपंचपंत मजुमदार । मूर्खाजी हुजरे । स्वार्थाजी बिजमतगार । अ-

विवेक पुराणीक । अज्ञान मशालंजी । हे नवीन कामगार उभे केले ।
 तेही चांगले नव्हे ॥ पहिल्या दासी । त्या नवविधा त्यागून ।
 दुसऱ्या दासी उभ्या केल्या ॥ आशा मनीशा तृष्णा कल्पना
 ममता माया प्रीति भुक्ती भ्रांती इच्छा वासना भ्रमणा कुतुह्लि निंदा
 अहंता चिंता निद्रा मोहनी । ह्या कामकर्त्या वादी ॥ अहंकारपंत
 सबनीस यांनी उभ्या केल्या ॥ त्यानें दरोबस्त परगणा बुडविला ।
 आणि यमाजीपंत कमाविसदार । याचे घरीं एकांत स्थळ स्थापन
 केले ॥ त्याजवरून हें ताकीदपत्र सादर केले की । नवीन मसुदे व
 कामगार आहेत ते त्यागावे ॥ सरकार हुजूरचे मुत्सद्दी काम-
 गार आहेत । तर त्यांचे हातें काम घ्यावें ॥ मुत्सद्दीतपशील ॥ शुद्ध
 सत्त्व भाव विवेक वैराग्य बोध परमार्थ आनंद समाधान नि-
 वैर स्वानुभाव धैर्य सत्त्व मजन पूजन हे कारभारी ॥ कार्यकर्त्या ॥
 सुशीला सुबुद्धी उन्मुनी प्रतिष्ठा नवविधा मर्यादा दया शांति क्षमा
 नम्रता समाधि । ह्या कार्यकर्त्या व ते मुत्सद्दी त्याचे हातीं काम घ्यावें ।
 ह्याविषयीं सरकारांतून । ताकीद झाली आहे । तर लिहिल्याप्रमाणें
 घडविवाट करावी ॥ सबनीस मजकूर यांचे मुत्सद्दी कामगार दरम्यान ह्या
 कामांत आल्यास । पारिपत्य केले जाईल ॥ स्पष्ट समजावें ॥ सर-
 कार कामगार उभे करावे । त्यांचे हातें काम घ्यावें । एका जनार्दनी
 शरण । बहुत काय लिहिणें हें ताकीदपत्र ॥१॥

जावचिठी.

३८५७. सकलयुक्त प्रवीण जिवाजीपंत शेखदार । तुम्हांवर
 बाकी निघाली झणोन तुम्हांस देहेगांवास पाठविलें । तर देहेगांवीं
 राहून । विषय शेट व लोभाजी नाईक । यांचे बुद्धीस लागोन ।
 भवसमुद्र तरावयाची भूल पडली । यामुळें कामाजी महाजन व मनी-
 राम देशमुख । तुम्हांस साह्य होऊन । तुमच्या निजस्वार्थाची
 खराबी केली बुधाजी पाटील मोकदम । मुफसल्लाकीर्द होऊन ।
 झणों लागले कीं ॥ कानडखिड व तोडापूर हे दोन्हीं मातबर अस-
 तांत । श्रवण खरीप व कीर्तन रबी पिकावयाची होती । ती मम-
 ताई आंवांनें हातीं लागूं दिली नाहीं ॥ यासी उपाय केला पाहिजे ॥

खावंदापाशीं भागवतराव दिवाण । तो गीताबाईचा पुत्र राजयोगी ।
याची भेटावयाची तजवीज । वैराग्यस्वामी यांचे हातें व्हावी ।
प्रथम पश्चात्तापपंत । आपुले स्वाधीनच आहेत । त्यांजपाशीं येणें ।
ते तुझ्या वाणीचा हवाला घेतील । मग भागवतराव दिवाण यांचे
कडे जाणें । ते तुम्हांस मोकळे करतील । पुन्हां देहेगांवास व
गर्भपुरास पाठविणार नाहीत । त्यां लिहिलें जे तूर्तच यमाजी-
पंतांची तलफ होणार । त्याची कांहीं तलफ साधारी फिरत नाही ॥
त्याजबरोबर हजुरच्या सनदा आहेत । म्हणून सांगितल्यावर
हुकूम करणें । गैर न करणें । एका जनार्दनी शरण । हा आशि-
र्वाद जाबचिटी ॥१॥

कजलपत्र.

३८५८. चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार । यासीं आत्मरामपंत
कमाविसदार । कसबे ब्रह्मपुरी । आशिर्वाद उप्परी ॥ तुम्हांस देह-
गांवचें ठाणें दिल्लें आहे । तर ठाण्यांत सावधपणें वर्तणूक करणें
तेथें ममताई पाटलीण । तिनें लटकेंच दंभ उभें केलें आहे । काम-
क्रोधादि षड्वैरी चाकर ठेवून । लोभमोहाचे फांसे सिद्ध करून
ठेविले आहेत । म्हणून तुम्हांस सूचना मात्र लिहिली ॥ विषयाचा
लोभ न धरणें । निजहितासी अंतर न करणें । सत्य मिथ्या जाणोन ।
विचाराची वाद धरणें । अविचारपणा सोडून देणें । विवेक सद्भाव
यांसी मित्रत्व विशेष असूं देणें । त्याचे बुद्धीनें गांवची लावणी
करणें । उत्तम चार वर्णांस कौल देऊन । धैर्याचा नांगर धरून ।
शेतांमधील खडे काढून । वासनेच्या पालव्या तोडून । संशयाच्या
काशा गोळा करून । भूमिका शुद्ध करून । मग भक्ति ज्ञान वैराग्य
तिफनी करून । सदुरु मुखीं निजबीज पेरणें । तेथें शुद्धसत्वाचा मेघ
वर्षेल । तेथें सत्याचा माळा घालून । कुतर्क पाखरूं उडवून देणें ।
जागोजागी विश्वास रक्षण ठेवून । शेतांतील माल अवघाच गोळा करून ।
समस्त षड्गुण ऐश्वर्य बैल जुंपून । अवघा माल खळ्यांत आणून ।
कष्टमळ काढून । स्वानंदाची रास करणें ॥ तेथें सिद्ध साधकें मागुंते
येतील । त्याला भक्तीच्या पायलीनें । अवघाच माल मोजून देऊन ।

सहजुंर ब्रह्मपुरासं येणे । सांगितल्या गोष्टीत वाकी ठेवाव तर ।
 चौऱ्यांयशीं लक्ष योनी फिरणे लागेल । मग पुनरपी तुम्हांवर ।
 कौणाचा दस्त लादेल । खरे चालावे जन्ममरणाची वाट खुदेल ।
 ह्मणून जमार्दन सहस्ररुपेचा सागर । तेणे एका जनार्दनी आनंदमय
 समाधान झाले । द्वैताचा लेश उरला नाही । साच्चिदानंदरूप ।
 प्रलयास येऊन । समाधान पावले । हे कौलपत्र ॥१॥

कौल.

३८५९. हा कौल सावध एका । तत्त्वभासि धन्याचा शिक्षा ।
 सोडोनि अवघा थोका । शोक दुःखासहित ॥१॥ दिनामाथ पतित
 पावन । ऐसे धन्याचे नामाभिधान । वेद ज्याचे वंदिजन । कीर्ति
 पावन लोकोत्तरी ॥२॥ याचा कौल अन्यथा नव्हे । सत्य जाणा
 मनोभावे । पतित पापी अवघे यावे । सुखे नोदावे स्वानंदेसी ॥३॥
 संचित क्रियमाण पुण्य पाप । इस्तकविल तागाईत माप । शिल्क
 वाकी त्रिविधताप । आपेओपे माफ केली ॥४॥ दिवे लावणी
 करा घरी । शिक्षा रोखा घरोनि शिरी । माफ केली वेड बेगारी ।
 घरोघरी सुखे असा ॥५॥ कुळ वात्र कुळ कानू । विडा टिका ओघ
 मानू । तुमचे तुम्हा देऊ प्रमाणू । झोका मनी धरू नका ॥६॥ संती
 मार सात केली । कलियुग देखुनि अवघी भयली । हे प्रतिज्ञा
 कळी आली । तोचि लिहिली कौलात ॥७॥ रकमेप्रमाणे नव्हे शासन ।
 तेथे कैचे भक्तिसाधन । सदरेसि खालाळनि मान । कीर्तन सुखे
 नृत्य करा ॥८॥ यमनियम विधिनिषेध । हा तुम्हासी नालगे बाध ॥
 नोम कीर्तनी अंगाध । सुखे स्वानंद भोगावा ॥९॥ विवेकाचा नांगर
 धरा । टाकवेल तितका कुणबावा करा । लहान थोर वाहवो बरा ॥
 कौल मस्तकी धरनी ॥१०॥ आपली आपण सीमा पहा । पेंडोळा
 देखोमि उगीच राहा । अदष्टे पिकेल तितुके लाहा । कटकट हकाल
 करू नका ११-वोज नसेल पुराया । तरी सद्वृत्ते पाय धरा या ।
 लागेल तितुके न्याया । जिवे जीया धर्याबिनी १२ चारी वर्ण चाही
 अधिम । यांच देही उत्तम मध्यम । हृदयी धरुनिया प्रेम । नाम
 स्मरण करणे ॥१३॥ साची माली तेली तांबोळी । बारा बळोळी

सावधान एकचित्ताचे । धर्म सुरू केले सदुरूचे । सांग अविद्येचे
 पुसिलें ॥१॥ विवेक आत्मवर्ग स्वामीचा । वढील बंधू सुरनीसाचा ।
 झाडा पाहे प्रवृत्ती निवृत्तीचा । अंतर्यामी विकसती ॥१०॥ ध्यान
 पाख निशी स्वये पाख । ज्ञानचक्षु होय सुरेख । निजरूपी जाला
 उल्लेख । दोखिलें देख स्वयं जाले ॥११॥ एवं नरदेह जमा झाडि-
 यासी आला । ज्ञान अज्ञान वाकी झाडा झाला । पुढें शिलकेशी
 चुकला । जमाखर्च केला स्वानंदें ॥१२॥ ऐसा जमाखर्च संसार
 वावो । जें जनार्दन कृपा करी तें हो । नाही बद्धमुक्त संदेहो ।
 समूळ वावो गुरुकृपें ॥१३॥ ऐसा हा विश्वरूप जनार्दन । एकी एका
 सेवक कारकून । प्रवृत्ती निवृत्ती रस देऊन । व्यापार केला अद्वैती ॥१४॥

महार.

जोहार.

३८६२. मी निर्गुणपुरीचा महार । करितों जोहार ॥१॥ पाटील-
 बावा तुमचे वस्तांत । पाटलिणीनें केलें बदमस्त ॥२॥ तुमची रयत
 फिरली सारी । गांवचे बदलले कारभारी ॥३॥ आतां तुमचें नाहीं
 बरें । चौऱ्यांयशीं लक्ष फिराल फेरे ॥४॥ एकाजनार्दनी महार ।
 पायापाशीं केला जोहार ॥५॥

३८६३. कां रे महारा बदमस्ता ? । कांहो ब्राह्मणबावा भलतेंच
 बोलातां । । तुझे बापाचें भय काय ? । मायबाप तुमचें आमचें
 एकच हाय । । ऐक ऐसें बोलूं नको ? । निर्गुणापासून अवधें झालों ।
 निर्गुण तुला काय ठावें ? । आत्मस्वरूपी शोधून पहावें । । आत्म-
 स्वरूप आह्मा कळेना ? । नाहीं तरी संतांशीं शरण जा ना ।
 संतांशीं शरण गेल्यानें काय होतें ? । चौऱ्यांयशींचा फेरा चुकतो । ।
 हें ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झालें ? । एकाजनार्दन प्रसादें कळू आलें । ।

३८६४. जोहार मायबाप जोहार । सकळ संतांसीं माझा जोहार । मी
 अयोध्यानगरीचा महार । रामजीबावाचे दरबारचा कीं जी मायबाप
 ॥१॥ रामजीबावाचा कारभार । राज्य करी अयोध्यापूर । मी तेथील
 नफर सारासार । कारभार करतो कीं ० ॥२॥ सकाळीं समयी उठतो ।
 सीताबाईस जेवा मागतों । झाडून दरबार काढतो । केर बाहेर टाकतो ।

कीं० ॥३॥ सभेसी रामजीबाबा येतां । मी पुढें जाउनी सांगें वार्ता ।
एकाजनादर्नी तत्त्वतां । जोहार करतो कीं जी मायबाप ॥४॥

३८६५. देहपुरचें दिलें ठाणें । जिवासीस बोलावणें । मग पळूं
लागले रानोरानें । कोण सोडवी त्याकारणें । कीं जी मायबाप
जोहार ॥१॥ येईल यमाजीची पाळी । कोण तेथें कोणा सांभाळी ।
जिवाजी पळतील गांवचे बळी । होईल फजिती सारी कीं० ॥२॥
अवघे राहतील घरचे घरीं । तुम्ही पडाल चौन्यांयशींच्या फेरीं ।
किती जन्म किती वेरझारी । करा विचार याचा कीं० ॥३॥ शरण
एका जनादर्नी । मायबाप संत धनी । तेचि सुकवितील थातनीं ।
धरा विश्वास कीं जी मायबाप जोहार ॥४॥

३८६६. घ्या जोहार घ्या जोहार । मी निराकारींचा महार ।
संत सभेचा कारभार । मीच करतो कीं जी मायबाप ॥१॥ मी
धन्याचा आवडता फार । धन्याचा विश्वास मजवर । धन्याचे
चाकरीवर हज्जू मीं कीं० ॥२॥ चार वेदां झाडितो । सहा शाखांचा
केर भरितो । पुराणें सर्व जमा करितो । संत पेठे आणितो कीं० ॥३॥
ऐशी करितां खटपट । संत सभेची सांपडेल वाट । तेणें मार्ग नीट ।
सांपडेल कीं० ॥४॥ मार्ग धरा पंढरीचा । एका विनवी जनादर्नाचा ।
रामनाम बोला वाचां । सावध होऊन कीं जी मायबाप ॥५॥

३८६७. जोहार मायबाप जोहार । मी सकळ संतांचा म-
हार । सांगतो हृदय विचार । तो एका कीं जी मायबाप ॥१॥
माझा विचार नारदें ऐकिला । तो पुन्हां रूपा नाही आला । भोग्म
ध्रुव प्रल्हाद आगळा । या विचारें बोधिले कीं० ॥२॥ उपमन्यु
बिभीषण । सर्वांमाजी अर्जुन । आणिकही ऋषी सांगेन । सावध
एका कीं० ॥३॥ पराशर विश्वामित्रादि जाण । या विचारें पावले
समाधान । हरिश्चंद्र शिबी सुखसंपन्न । जाले कीं० ॥४॥ ऐशा विचारें
चालले । ते पुनरपि नाहीं आले । एकाजनादर्नी भले । ऐक्यपण
कीं जी मायबाप ॥५॥

३८६८. महार बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला ।
शत वर्षांचा नेम भरला । आतां हुशार राहा कीं जी मायबाप ॥१॥

येईल यमाजीची विठी । थोळ, नेदी जाल उठाउठी । बोंगळवाणी
कराल दिठी । कोण सोडविणार की० ॥२॥ काही तरी हित करा ।
कामक्रोध परते सारा । नामस्मरणी लक्ष धरा । हाचि विचार
करा की० ॥३॥ मागील बाकी अवधी झाडा । नाही तरी पायीं
मडेल खोडा । घसांवाचा तुमचा घोडा । राहील घरचे घरीं की० ॥४॥
स्मरण एका जनार्दनी । मायबाप संत धनी । लक्ष लावा त्याचे स्मरणी ।
हाचि विचार करा कीं जी मायबाप ॥५॥

३८९९. जोहार मायबाप जोहार । मी सद्वृत्त साहेबाचा लेंक-
वळा महार । त्याचे दरवारचा झाडाफेडीचा कारभार । मीच
करितों कीं जी मायबाप ॥१॥ सकाळींच मी उठतों । सारे रयतेची खबर
घेतों । येउनी धन्यास सांगतों । तें ऐका कीं जी मायबाप २ रयतेंत
कुलबाध जाहला । धन्याचें नांवचा बोलबाला । गांव आवादीत
राहिला । धन्याचे सत्तेनें कीं० ॥३॥ त्यांत जीवाजीचें आलें ठाणें ।
गांव विघडला सर्व तेणें । विसरले धन्याचें ठाणें । केलें पेणें
चौन्यायशाचें कीं० ॥४॥ म्हणोनी मारितों हाका । जीवाजी-
संतास हा धका । एका जनार्दनाचरणीं देखा । करी विनवणी
कीं जी मायबाप ॥५॥

३८७०. जोहार मायबाप जोहार । मी विठ्ठपाटलाचा महार ।
हिशोब देतों ताबेदार । लंबेचा फरभार कीं जी मायबाप ॥१॥ आ-
घाजीकडून येतों । अर्धा भाकर मागून खातों । सारी रात्र गोवरापाशीं
जागतों । फरमासी करतों कीं जी मायबाप ॥२॥ पाटलाचा सांगर
शेव्याची तागडी । आईबाईची बांगडी । आंत माही पांचांची घड-
मोडी । करितों कीं जी मायबाप ॥३॥ येथें कुळकर्णी स्वाधीन करा ।
सांग्रचा हिशेब पाहिजे बरा । धन्याची रजा तलबेप्रमाण सुशारा ।
जे चित्तांत कीं जी मायबाप ॥४॥ ब्रह्मानर्दी केला जोहार । एका
जनार्दन बाजीचें उत्तर ॥ माप केलें खरोखर । काय बोलिजे
कीं जी मायबाप ॥५॥

३८७१. ऐका ऐका पाठालबोवाजी । गांव बरा राखा राजी । उद्यां
येतील यमाजी बाजी । फटफजिती होईल कीं जी मायबाप ॥१॥

जोहार मायबाप धनी। उठा उठा झोप सांढीनी। काळ भरला उरें ना कोणही। पुढें पहाल कोळाचे वदनी। कीं जी मायबाप ॥३॥ गांवांतील रयत स्वाधीन करा। कुळकर्णी आधीं हातीं धरा। तरीच तुमचा बरा थारा। मोडेल कोपट होईल चुरा कीं जी मायबाप ॥३॥ कामाजी देशमुख मोठा मस्त। क्रोधाजी नाईक मिळाले त्यांत। मदाजी बोवा त्यासी शिकवीत। मत्सर श्वान पुढें भुंकत कीं जी मायबाप ॥४॥ दंभाजीची भारी हांव। अहंकारपंतानें वीस केला गांव। जीवाजी तुझी विसरला धन्याचें नांव। या सहा जणांची हाव धरून कीं जी मायबाप ॥५॥ आतां तुझी विचार करा। मूळचा मार्ग हळुहळु धरा। तेणें चुकेल तुमचा फेरा। एकाजना वदनी फुटेल सासदोरा कीं जी मायबाप ॥६॥

३८७२. जोहार मायबाप जोहार। मी निर्गुणपुरीचा महार। सांगतां सारासार विचार। तो एका कीं जी मायबाप ॥१॥ कजळ वर्ष शंभर। जिवाजीस दिलें घर। शिवाजी तेंथें मामलेदार। अवघा कारभार जिवाजीचा कीं ॥२॥ कजळेंत लिहिली बोली। परंतु जिवाजी विसरले चाली। धन्याचें दरबारची शुद्धि नाही केली। मग पस्तावले कीं ॥३॥ कजळ भरला परिपूर्ण। यमाजीचें विसलें धरणें। जिवाजीचें उडालें ठाणें। मग दीनवदनें राहिले कीं ॥४॥ यमाजीनें धरनी नेले। जिवाजी आपआपणा विसरले। धन्याची बाक्री विसरले। मागुती जन्मासी आले कीं ॥५॥ ऐसे जन्म लक्ष चौऱ्यांयशीं। फेरे जाहले जिवाजीशी। शरण एका जनावनासी। तरीच फेरे चुकती कीं ॥६॥

३८७३. जोहार मायबाप जोहार। मी तो एकनाथ महार। लहानसा महाराचा पोर। माझे बोलण्याचा विचार। दुसरा नाही कीं जी मायबाप ॥१॥ माझ्या बोला ऐकिजे। मोठे मोठे उमरवराजे। तुझीच का जीवाजी न जाणिजे। वेळेस संदेह धरितां कीं ॥२॥ नैतन्य चावडीचा महार। कीं मी भिराशी महार। जेव्हां मव्हता गांवचा आवार। मज ओळख नाही कीं ॥३॥ कायापुश्चा अचाट पाया। यमाजी झाले बेहया। त्यापुढें पाहती पळया। मनाजी

संगें मिळाले खाया । परि नाही वाट कीं ॥४॥ दहा गुरें
बाहेर दिसती । पांच गुरें अंतर असती । इतुकीं आवरीं अवचित्तीं ।
नाहीं तरी खोडा पडसी कीं ॥५॥ बाराजणें फुगवितील गाल ।
शेवटीं तुझीच बांधिले जाल । तुमचे होतील बेहाल । तेव्हां तुझांस
कोण सोडवील कीं ॥६॥ सारे कडेचे पोहणार । दहा आणि पांच
पोर । एकनाथ करितो जोहार । अकल धरा कीं जी मायबाप ॥७॥

३८७४. जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार ।

सांगेन अवघा विचार । जिवाजीचा कीं जी मायबाप ॥१॥ जिवा-
जीनें सारा गांव । बुडविण्याची धरली हांव । त्यासी मिळाले कामा
जीराव । मग अन्याय सहजचि कीं ॥२॥ कामाजी बाजीस
मिळाले । क्रोधाजी गांवांत सहज शिरले । लोभाजीचें ठाणें जोडलें ।
मग विसरले धन्यासी कीं ॥३॥ मदाजी बाजी तों जाहले मस्त ।
त्यांनीं गांव पांगविला दरोबस्त । मत्सर बावा उन्मत्त । आपआप-
णांत मिळाले कीं ॥४॥ दंभाजी झणविते चौधरी । सदा बैसती
आपुले घरीं । धन्याची तलब आलियावरी । गांडीवरी टोले कीं ॥
५॥ अहंकार पोतनीस कारभारी । ते जीवाजीस ठेविते धाव्यावरी ।
आतां त्याची भरोवरी । कोण करील कीं ॥६॥ याची नका
धरूं संगती । तेणें तुमची न चुके पुनरावृत्ती । एका जनार्दनीं
करी विनंति । संतां ऐकावें कीं जी मायबाप ॥७॥

३८७५. मी संतां घरचा महार । करितों जोहार ॥१॥

विवेक नाईक माझे नांव । मीपण आलें अहंभाव । पंचभूतांचा
वसविला गांव । रस्ते चार ॥१॥ आत्मा धनी पाटीलबावा ।
मनाजी पाटील चालवी गांवा । बुधोबा शेठ्या बळकट रावा । घरांत
बसली असे आवा । खेळवी पोर ॥२॥ दहा इंद्रियें नऊ वेशी ।
राहातो दाहावे खिडकीशीं । माझा भीच मूळ मिरासी । लक्ष
संतांचे चरणापाशीं । सांगतो विचार ॥३॥ कडल शतवर्षांचें मूळ ।
कामाजी देशपांड्या खळ । क्रोध देशमुख सबळ । नेणे सरकार
॥४॥ हिशोब पडेल जमा सरकारी । येईल यमाजीची स्वारी ।
जीवाजी धरुनी कारभारी । दोस पडेल नगरी सारी । देतां मार

॥५॥ शेवटीं नाहीं तुमचें धड । पडेल चौऱ्यांयशींचें कोड । मीं तो
राहीन एकीकडे । जीवाजीवर पडेल सांकडे । सांगतो सार ॥६॥
आवडी राखा मजवर हेत । मीच करीन तुमचें हित । नामस्मरणीं
लावा चित्त । एकाजनादेनीं विठ्ठल विठ्ठल ह्मणत । हाचि निर्धार ७

३८७६. जोहार मायबाप जोहार । मी अविद्या नगरींचा महार
साचार । माझ्यानें हें नगर । आकारासीं आलें कीं जी मायबाप ॥१॥
नगर तें राचिलें ब्रह्मियानें । आंत घर दिधलें बांधून । काम सांगि-
तलें त्यानें । तेंच करीत आहे कीं ॥२॥ म्यां साहा चाकर
ठेविले । ते माझ्या वळां वर्तती व्हिले । मला गांजिती बळें ।
अन्याय नसतां कीं ॥३॥ तुझी अवधे एकत्र जाहला । माझें
घर मोडावयाचा मनसोबा केला । जरी माझें अगत्य असेल धन्याला ।
तरीच मजला ठेवील कीं ॥४॥ आतां कलियुगाचे ठायीं ।
मी माझें वसे सर्वांचे हृदयीं । माझें काम क्रीधाचे ठायीं । माझें
मजपाशींच कीं ॥५॥ त्यामाजी संत सज्जन । रूपीं मिळाले परि-
पूर्ण । तें मानस मनरंजन । भक्त म्हणोनी कीं ॥६॥ एकाजना-
देनीं म्हणे देवा । अविद्येचा संग मज नसावा । जन्ममरणाचा ठेवा ।
तोडून टाकावा कीं जी मायबाप ॥७॥

३८७७. जोहार मायबाप जोहार । मी तो सूर्यवंशीं रामाजी
बाजीचा माहार । माझें नांव आत्मनाक महार । सारा कारभार
धन्याचे रजेनें करितों कीं जी मायबाप ॥१॥ खोपटामाजी काय
काय राहाय । हाडाचे खोड्यांत पडतील पाय । तोंड चुकवितां
विज्जत जाय । मग वांचून करावें काय कीं जी मायबाप ॥२॥
तल्लफ वाढली फार । लक्ष चौऱ्यांयशीं वरातदार । यमाजी
हुजुरचा महालदार । त्याचा मार पुरे पुरे कीं जी मायबाप ॥३॥
जोहार पाटील वाजी । तुझी दरबारासी काय राजी । बाकी
शेकली आजी । सांगूं आलें कीं जी मायबाप ॥४॥ मुदत जवळी
आली । ताकीद पाहिजे केली । किलेक मारीत झोडीत नेली ।
माझी साच बोली नोहे कीं जी मायबाप ॥२५॥ टाकून देहेगांव ।
डोई बोडून पालटा नांव । घर सोडून देवळीं राहाव । हातीं काठी

असू यावी कीं जी मायबाप ॥६॥ एकाजनादेनीं महार । संत-
सभेसी केला जोहार । तेणें जन्ममरणाची वेरक्षार । चुकेल
कीं जी मायबाप ॥७॥

३८७८. जोहार जिवाजीपंत ठाणेदार । तुमचे गांवची वस्ती
खबरदार । पहावया वागणूक साचार । सज धन्यांनीं रवाना केले
कीं जी मायबाप ॥१॥ धन्यानीं सांगितले मला । जीवाजीस आपण
गांव दिला । तेणें गांवांतील वसूल बुडविला । ऐसें हे बरे नोहे कीं०
॥२॥ गांवची आबादी लुह्मी करा । धन्याचा कळल पुरा करा ।
जमीन वजवून भरा सारा । पीक पिकवा भक्तिचें कीं० ॥३॥ पीक
पिकेल अपार । तेथें मागते येतील निर्धार । त्यांसी दया शांतीचा
विचार । करून दान द्या कीं० ॥४॥ या पिकाचीं पाखरें तोडा ।
कामक्रोध भूस झाडा । आशा मनीशा तृष्णांचा तिवडा । करुनि
खळें शुद्ध करा कीं० ॥५॥ धन्याचे बाकी पुरतें द्यावें । बाकी
फिटतां वजा आपण घ्यावें । हें मूळचें बोलणें आहे । धन्याचें कीं०
॥६॥ तुझीं तों पीक पिकवून । केलें नाहीं बाकीचें खंडन । बाकी
धन्याची ठेवून । तैसेच घसलां कीं० ॥७॥ ही वागणूक तुमची नाहीं
बरी । धन्याची बाकी चुकवा सारी । एकाजनादेनीं निर्धारि ।
पीक पिके निर्धारि प्रेमाचें कीं जी मायबाप ॥८॥

३८७९. जोहार जी मायबाप जोहार । मी एकनाथ महार ।
सांगतो सारासार विचार । तो ऐका कीं जी मायबाप ॥१॥
गांयामधीं कुलें पांच साचार । पंचवीस त्यांचा विस्तार ।
जिवाजीचें ठाणें खबरदार । बैसलें कीं जी मायबाप ॥२॥ गांवास
असती चवदा वेशी । शिडक्या शोभती बावीस त्यासी । बुरुज
तेरा चौपासी । राखी द्वारीं बैसले कीं० ॥३॥ पांचांचा हा विस्तार ।
पंचवीस प्रजेचा बडिवार । तेथें जिवाजी हुद्देदार । सारा
कारभार करिती कीं० ॥४॥ जिवाजीनें करुनि विचार । घेतले
हातीं सहा कामगार । दासीसह परिकर । काम करूं लागले
कीं० ॥५॥ सहा जे ठेविले कामगार । त्यांनीं गांवाचा केला
नाहीं विचार । जिवाजीस अष्टाधिकार । देऊनि स्वाधीन

केला कीं० ॥६॥ ऐसे जहाले सर्व एकाकार । पडेल गांवांत
अंधकार । शेठे महाजन सरदार । जाती निघून कीं० ॥७॥
एकाजनार्दनीं ह्मणे । जिवाजींचें वीस पडलें ठाणें । आलें यमाजींचें
धांवणें । नेलें धरून कीं जी मायबाप ॥८॥

३८८०. जोहार मायबाप जोहार । वेसराख्याचा थंदा ।
स्वरूपी सावध होतो सदा । घरींहुनी फांकू नका । कीं जी
मायबाप ॥९॥ विषयाच्या गलबलीं गुंतू नका । बहुत बाकी
वाहू नका । दांडोरा पिटिये सारखा । बाकी ह्याडा कीं जी मायबाप
॥१०॥ भावभक्ति धरा कुळवाडी । चित्तांतून काढा अविद्येची
पिडी । नाहीं तर पडेल प्रपंचाची बेडी । तें नंतर बहु दुःख होईल
कीं जी मायबाप ॥११॥ तेणे दुःखें विषकू लागल । आपले मायबापासी
बोलावूं जाल । घरसंसार भोगूं लागल । ऐसें बाकींचें फळ कीं
जी मायबाप ॥१२॥ महार बोले म्हणूनि जाल गवें । स्वहित होईल
तें करा वरवें । बापांनो डोळे झांकू नका कीं जी मायबाप ॥१३॥
डोळे झांकून ठेवाल बाकी । तरी काळाची धरणी होईल निकी ।
जरी झाली माय सखी । तरी कोण सोडवील कीं जी मायबाप
॥१४॥ जो वेसराख्याचे भिळणी असे । त्यासीं दुजेपणाचा धाक
नसे । सदुरुचरणीं विश्वासें । आपुलें मूळ टाळावें कीं जी माय-
बाप ॥१५॥ एकाजनार्दनीं वेसराखा । तेणें चुकविला जन्ममरणाचा
आडाखा । जरी आत्माराम होय सखा । त्याचे चरणीं वस्ती
कीं जी मायबाप ॥१६॥

३८८१. जोहार मायबाप जोहार । कायापूर शहर तेथील मी
महार । पाहूं आलों दरबार । धन्याचा कीं जी मायबाप
॥१७॥ पाटील जिवाजी अवधारी । जो कां ग्रामींचा सत्ता-
धारी । परि दिवसाच करितो चोरी कीं जी मायबाप ॥१८॥ आशा
पाटलीन तोंडाळु फार । उगीच फिरती दारोदार । सांगे अक्ष-
यासी व्यवहार । फजितखोर कीं जी मायबाप ॥१९॥ मनाजीपंत
कुळकर्णी । त्याचे हातीं खत लेखणी । त्याची जैशी जैशी करणी ।
तिकडे तिकडे कुळें जाती कीं जी मायबाप ॥२०॥ यमाजी

बाबा हुजुरचा महालदार । त्याचे जिवावरील महार । त्यासी
नाहीं पडला व्यवहार । दरवार शुद्ध करावा कीं जी माय-
बाप ॥५॥ मग जिवाजी राहाविलें । मूळच्या शिवाजीस
आणविलें । पाटीलकीचें वखदान दिधलें । ग्राम त्याजकडे
लाविला कीं जी मायबाप ॥६॥ तेथील सांडबुद्धि वाटली भली ।
गांवामध्ये अक्षय नांदविली । नित्य नेहमी बोलती जाहली ।
खरी केली हांक देऊनि कीं जी मायबाप ॥७॥ मज महाराची
महारकी । फिरती असे अनेकी । एकाजनार्दनी लौकिकी । दिला
पोषाख यदुविरें कीं जी मायबाप ॥८॥

३८८२. जोहार मायबाप जोहार । याच गांवचा मी महार ।
सांगेन सान्या गांवचा विचार । सविस्तर परिसा कीं जी मायबाप १ गां-
वचे धनी मिरासदार । पाटलाण आवा खबरदार । तेथें पांच पोरांचें घर ।
बांधोनी रहाती कीं ० २जोहार जी पाटीलबोवाजी।पाटलीण आवा करुनी
राजी । सारें गांवची केली भाजी । परी धनी नाहीं ठेविले राजी । गुंतला
पाहून आवाजीस कीं ० ३।तुमची वागणूक पाहून बरी । धन्यानें गांवचे
केलें अधिकारी । गांवांतील जमीन वर्तवाल सारी । तो तुझीं केली
पडीक भारी कीं ० ॥४॥ शेत आवघे साडेतीन चाहूर । तुझी तेथील
वतनदार । पीक पिकवावें सार अरार । मुद्दल धन्याचा विचार
करा कीं ० ॥५॥ मुळींच केलें नाहीं पीक । पुढें बाकीसाठीं कराल
काय एक । धन्याची बाकी टक्का एक । रहाणार नाहीं कीं ०
॥६॥ बाकीची मुदत सरलियावरी । यमाजीची येईल स्वारी ।
ते पुढें घालूनियां निर्धारिं । नेतील कीं ० ॥७॥ धन्याची तुमची
नाहीं भेट । यमाजीबोवा मारून करती कूट । मग तुझी तेथें
बोभाट । कोणाचा कराल कीं ० ॥८॥ शेत तुमचे हातीं आहे ।
तंव चोखट करुनी ठेवा भोय । एकाजनार्दनाचे पाय ।
उगेच धरा कीं जी मायबाप ॥९॥

३८८३. जोहार मायबाप जोहार । माझें नांव विठनाक महार ।
सांगतो एका एक विचार । तो बककट धरा कीं जी मायबाप ॥१॥
गांव पांचा पाटलांचा । पंचवीस प्रजेचा । तेथें कारभार सहा जणांचा ।

तो ऐका कीं जी मायबाप ॥२॥ ज्या धन्याचे पदरीं शेर । त्यासी नाहीं कधीं जोहार । अवघा आईजीचा कारभार । काम करितो कीं जी मायबाप ३ अवाजीनीं हवालीं केला गांव । धन्याचें विसरला नांव । तलफ आल्यावरी ठाव । पळावया कैचा कीं मायबाप ॥४॥ जेव्हां तलफ लागे बाकीची । तेव्हां तुझा आहां सुदबुद कैची । ह्याणवूनियां सहा जणांची । भीड धरूनका कीं जी मायबाप ॥५॥ सहा जणें राहतील एकीकडे । गांठ तुझा आह्यासींच पडे । मग कोणी इकडे तिकडे । हालें न देतो कीं जी मायबाप ॥६॥ वरा भक्तीची कुळवाडी । धरा हरिनामाची गोडी । नाहीं तरी चौऱ्यांयशांची बेडी । पायीं पडेल कीं जी मायबाप ॥७॥ तेथील मार्ग सपाट । विष्णुलोकीं वाजवा घांट । मग धुडधुडा वाट । धांवाल कीं जी मायबाप ॥८॥ एकाजनार्दनी कुळवाडी मोठा । तेणें बाकीस मारला फांटा । उपड्या केला दारवंटा । कैलासींचा कीं जी मायबाप ॥९॥

३८८४. जोहार मायबाप जोहार । मी जनार्दनाचा एका महार । सांगतों तुमचे नगरींचा समाचार । तो ऐका कीं जी मायबाप ॥१॥ नगर रचना केली । बारा वेशी तथा ठेविली । नव खिडक्यांची चाली । तेथें ठेविली कीं ० ॥२॥ गांवाची रचना जाहली पूर्ण । कळस आणि पाया एकचि जाण । जागोजाग वेशीला राखण । मज ठेविलें कीं ० ॥३॥ जीवशिव अधिकारी । नगराचे मुख्य कारभारी । जीवाजी तेथें वद्विवाट करी । शिवाजी उगेच पाहती कीं ० ॥४॥ जीवाजीचे कारभारी । कामक्रोधादी अधिकारी । मना वाटेल तैशा परी । गांवांत नाचती कीं ० ॥५॥ जीवाजीचें न चाले कांहीं । मनाजी देती ग्वाही । दंभाजीची भलभलाई । सहज जाहली कीं ० ॥६॥ मिळाले एकभेकाचि मिळणीं । गेले माझ्या धन्यास विसरुनी । शेवटीं परिणाम वरचेपणीं न दिसे कीं ० ॥७॥ येती यमाजीची चिठी । जीवाजीसी धरुनी उठाउठी । नेतील जेव्हां शेवटीं । मग दुःख वाटेल कीं ० ॥८॥ हे अवघे राहती एकीकडे । जीवाजीसी पडेल कोडें । पायीं ठोकतील खोडे । मग रडों लागतील कीं ० ॥९॥

एकाजनादनीं ह्मणे । सावधपणें तुझी राहणें । जन्मजरामरणाचें
पेणें । चुकवावें कीं जी मायबाप ॥१०॥

३८८५. जोहार मायबाप जोहार । देशमुख देसाई ठाणेदार ।
जीवाजीपंत हुद्देदार । करती कारभार गांवचा कीं जी मायबाप ॥१॥ गांव
वसाविला धन्यानें । दहा रस्ते पंचविस ठाणे । सात खिडक्या गांव
कोश पेणें । तेंथें अहित कीं ॥२॥ गांवची पांढर परिपूर्ण । नांदती शेट
आणि महाजन । जीवाजीस अभय देऊन । पाठविलें धन्यानें
कीं ॥३॥ जीवाजी आले गांवांत । गांव पाहिला दरोबस्त ।
कारभारी घेउनी आपुले हातांत । वागवूं लागले कीं ॥४॥ जोंवरी
नव्हती आवाजीची भेट । तोंवरी जीवाजीनें भरली पेंठ ।
जाहला सर्व गांवचा बोभाट । आवाजीचें नावें कीं ॥५॥ आ-
वाजीनें नाशिला गांव । मोडला धन्याच्या बाकीचा ठाव । शेवटीं
जीवाजीचें वैभव । जाईल कीं ॥६॥ जीवाजी तुमचे नाही
धड । यमाजीबावाची होईल होड । तुझावर हें सांकड । येईल
कीं ॥७॥ आवाजीचें करा काळें तोंड । इचे पायीं तुझावर येईल
बंड । शेवटीं यमाजीचा दंड । न चुके कीं ॥८॥ आतां सांगतो तें करा ।
धन्याचा हिशोव चुकवा सारा । पडिकाचा सारा दोरा । ठेवूं नका कीं ॥
१९॥ कांहीं ठेवाल धन्याची बाकी । तर सोडाल जागा होईल पा-
रखी । एकाजनादनीं वोळखी । धन्याची तुमची नोहे कीं ॥१०॥

३८८६. जोहार मायबाप जोहार । पाटील पांडे जोहार ।
देसाई देशमुख जोहार । काजीये सरदार । कोडून राखिलें कीं जी
मायबाप ॥१॥ उघडा उघडा नेत्रांचीं ब्रह्मकवाडें । एका धर्मरायाचे
प्रमाण निवाडे । जेणें चुकेल जन्ममरणाचें सांकडें । इमारतीचीं लां-
कडे । रानोमाळ होतील कीं ॥२॥ खडीफरज धर्मराज खरा ।
तेणें कलुषा मारून केला चुरा । झड्डे धन्याचे घरा । कधीं मधीं
येत जा कीं ॥३॥ अकाबाई सावकारीण मोठी । कायापुर नगरी
केली खोटी । तिनें तर पाडिली भल्यासी तुटी । तेंथें तुमचें काय
चाले कीं ॥४॥ व्याही जांवयासी ह्मणे लेंकरा । त्यांसी वाडितां
तुप साखरा । मला देखून लपतां एकसरा । अंतकाळीं चाकर

मीच की० ॥५॥ जांव्यासी वाढी तूप लई । मला झणतां उरलें
 नाही । घर बुडालें याचे पायीं । प्रत्यक्ष ग्वाही मीच की० ॥६॥
 सकळ कोणी जाऊं नका । मागील बाकी ठेवू नका । नाहाक एखादा
 धका । बसेल की० ॥७॥ अविद्ये सिडकी वाटे गेला । तों यमदूतें
 धरोनि नेला । लक्षचौऱ्यांघशीं मारथीं मारथिला । आदका की० ॥८॥
 झाडाल बाकीतर तुझी व्हाल सुखी । हें सत्य तिही लोकीं । झेंडा नौ-
 बद् लावा निकी की० ॥९॥ एकाजनादर्नी महार बोले । झणून नका
 जाऊं गर्वें।मारितां अंग होईल हिरवें।सांगतों बरवें कीं जी मायबाप १०

३८८७. जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशींचा महार ।
 सारा गांवचा करितों कारभार । सावध एका कीं जी मायबाप ॥१॥
 गांव भरिला पांचांनीं । पंचवीस जाहले धनी । आपुलाले गुंतले
 व्यसनीं । गेले विसरुनी धन्यासी कीं० ॥२॥ धन्यानें हवालीं गांव
 केला । विसर त्याचा त्यास पडिला । शेवटीं यमाजीबावाचा टोला ।
 गांडीवर बसेल कीं० ॥३॥ गांवांत वस्ती भरपूर आहे । तंववर
 तुझी हित आपुलें पाहावें । जरा आलिया उपाय । काहीं न चाले
 कीं० ॥४॥ डोळेगांवची लागती कवाडें । नाकापुरीं शेंबूड पडे ।
 तोंडापुरचीं बत्तीस खेडें । वीस पडतील कीं० ॥५॥ मानगांव डगमगेल
 पोटगांव पाठीस लागेल । डोपरपूरचा मणका मोडेल । ऐशी फजिती
 होईल कीं० ६ दोन्ही टिऱ्या वाकून जातील । गांडापुर बद्बदा वाहील ।
 लिंगाची तों गडबड होईल । मेल्या कुऱ्यासारखीं कीं० ॥७॥ गुडघेगांवाचे
 भेटे मोडती । पायगांव चालू रहाती । हातापुरें वाकून जाती । काय
 उपाय तेथें कीं० ॥८॥ ऐशी गांवची गडबड जाहली । ती पाहून
 मला दया आली । मग म्यां काहून रसायन वली । आवादी
 केली गांवची कीं० ॥९॥ भक्तीचा करुनी काढा । तयासी दिधला
 धडफुडा । नामस्मरण निकाढा । उतारा दिला कीं० ॥१०॥
 एका जनार्दनीं शरण । दिव्य उतरून रसायन । छेदूनियां भवाचें
 बंधन । वैकुंठीं वास करविला कीं जी मायबाप ॥११॥

३८८८. जोहार मायबाप जोहार । मी दामाजीचा लेकवळा
 महार । माझें नांव विदू साचार । सारा झाडफेडीचा कारभार ।

मी करतो कीं जी मायबाप ॥१॥ मंगळवेढें ठाणें जाण । दामाजीस
 ठेविले कारभारी नैमून । गांवचा वसूल सारा करून । मज नफरा
 पाठविले कीं० ॥२॥ जोहार जी जोहार । मी लेकवळा विठू महार ।
 दामाजीचा मजवर प्यार । आहे कीं० ॥३॥ दुकाळ पडला जाणोन ।
 शिलक पेवें दामाजीनें विकून । चिन्नी पैका घेउनी जाण । आलों
 कीं० ॥४॥ दामाजी परम स्नेहाळू । त्याचा मज कळवळु । चिन्नी
 घेउनी उतावेळु । आलों जवळ कीं० ॥५॥ आदा वसूल खतावणी ।
 जमा करा वसूल घेउनी । बाकी शून्य घालुनी । जाव द्यावा कीं०
 ॥६॥ वसूल सारा मेळवा । मज लेकवळया जाव द्यावा । पै बाकी
 न ठेवा । दामाजीकडे कीं० ॥७॥ मी विठनाक महार । राहतों
 पंढरी निरंतर । पहावया आपुलें नगर । येथवर आलों कीं० ॥८॥
 पैका पोचल्याची रसद । मज लेहून द्यावी त्वरित । मी जातों जीं
 येथून कीं० ॥९॥ म्हणोनी केला जोहार । निघाला विठनाक महार ।
 इकडे दामाजीचा विचार । एका कीं जी मा० ॥१०॥ प्याडें येउनी
 जाण । दामाजीस धरतीं येऊन । वेदरा नेती लगवणें करून । तों
 नवल जालें कीं० ॥११॥ स्नान करुनि जाण । दामाजी बैसला देव-
 तार्किन । नित्य नेम वाचितां जाण । रसद आंत देखिली कीं० १२
 रसद पहातां ते वेळीं । बादशाहाची मुद्रा देखिली । विठू महारासवें
 रसद पाठविली । बाकी शून्य जाली कीं० ॥१३॥ एकाजनादनीं
 केला जोहार । मोडिला अविद्येचा थार । व्यापूनियां चराचर ।
 भजनीं सादर असावें कीं जी मायबाप ॥१४॥

३८८९. जोहार मायबाप जोहार । मी विठेवा पाटलाचा म-
 हार । सांगतों सारासार विचार । एका कीं जी मायबाप ॥१॥ गांव
 तो पांचा पाटलांचा । पंचवीस प्रजांचा । येथें सहाजणांचा कारभार ।
 कीं जी मायबाप ॥२॥ ज्या धन्याचें हें शहर । त्या धन्यासी नाही
 जोहार । अवघा ओढिती कारभार । ऐजीकडे कीं जी मायबाप ॥३॥
 ऐजीची चाली फार । सारा ओढिताती कारभार । परि सहा जणांसी
 आधार । ऐजीचाच कीं जी मायबाप ॥४॥ बाप तुझी धन्यासी
 राखी राखा । नाही तरी शेवटीं होईल वाखा । मग कोणी नाही

सखा । सोडविता कीं जी मायबाप ॥५॥ कामाजी बाजी हुद्ददार ।
 क्रोधाजी हा सरदार । पांचे वेगळाले विचार । ऐका कीं जी माय-
 बाप ॥६॥ मदाजी बाजीचें वेगळें बंड । त्यासी मिळाला लोभ
 भावंड । अवघ्यांनीं मिळोनि थोतांड । रचिलें कीं जी मायबाप ७
 गांव तो होता चांगला । परी या सहाजणांनींच नाश केला । तुझीही
 त्यासीच मिळालां । हें बरें काय कीं जी मायबाप ॥८॥ परी ते रा-
 ह्तील एकीकडे । शेवटीं गांठ तुझांसीच पडे । मग इकडे ना तिकडे
 हो ना कीं जी मायबाप ॥९॥ ऐजीनें यांस कारभार दिला ।
 यांनींच गांवाचा नाश केला । शेवटीं खाईल तुझांला । हें बरें
 कीं जी मायबाप ॥१०॥ गांवांतील तीन पांच थोर । पंचवीस
 त्यांचा विस्तार । घडी घडी त्यांचा समाचार । घेत जावा कीं जी
 मायबाप ॥११॥ रयतेचें फार हित करावें । धन्याचे कामासी रज्जू
 असावें । धनी सेवेसी तत्पर व्हावें । लागतें कीं जी मायबाप ॥१२॥
 तुझांस धन्यानें दिला गांव । तुझी विसरलां त्याचें नांव । तलब
 आलिया लपवाया ठाव । मग कैचा कीं जी मायबाप ॥१३॥ तुझीं
 धन्यासी करितां बोरी । ऐजीकडे करितां येरझारी । परी या सहा-
 जणांसी सारी बोरी । तुमचीच कीं जी मायबाप ॥१४॥ परी जेव्हां
 होईल ठावें । तेव्हां कळो येईल स्वभावें । घडीं घडीं आपुलें हित
 करावें । लागतें कीं जी मायबाप ॥१५॥ जेव्हां तलब होईल धन्याची ।
 तेव्हां तुम्हां मुदत कैची । ह्मणोनि सहा जणांचीं । भीड धरूं नका
 कीं जी मायबाप ॥१६॥ आतां ऐजीची आस्था सोडा । धन्याची
 बाकी हळुहळू झाडा । नाही तरी पायीं पडेल खोडा । प्रपंचाचा कीं
 जी मायबाप ॥१७॥ आतां असो आधी उपाधी । धन्याची भेट
 घ्यावी आधी । ते मी सांगतों सुबुद्धी । ऐका कीं जी मायबाप १८
 परि मी लहानसा दिसतो महार । मजबरी धन्याचा अखत्यार ।
 बहूत धन्याचा प्यार । मज नफरावर कीं जी मायबाप ॥१९॥ स-
 न्द्राव शांतिसी घ्यावें । मज पाठीशीं तुझीं असावें । जेथें धनी तेथें
 घर ठावें । मज नफरास कीं जी मायबाप ॥२०॥ श्रवणाची धरावी
 घाट । कीर्तनाचा चढावा घाट । विष्णु स्मरणाचा संघाट । आह्ने

कीं जी मायबाप ॥२१॥ पुढें आहे विश्रांतीचें स्थान । सज्जनांचें
पादसेवन । दास्यत्व अर्चन वंदन । ध्यान मार्ग कीं जी मायबाप
॥२२॥ तेथें जातां न लगे उशीर । समीप जनार्दन दातार । सख्य
भक्तीचें मंदार । आहे कीं जी मायबाप ॥२३॥ पुढें आहे धन्याचें
घर । तेथें जाऊन करावा जोहार । मुखीं जपावा परात्पर । जव-
ळींचा कीं जी मायबाप ॥२४॥ जेव्हां भेटी होईल धन्याची । तंव
नित्य दिवाळी सुखाची । मग सर्व सत्ता तुमची । होईल कीं जी
मायबाप ॥२५॥ जेथें आहेत धनी । तेथें जावें लोटांगणीं । मग
स्वतांच होईल मिळणी । आत्मसुखाची कीं जी मायबाप ॥२६॥
या मार्गें गेले थोर थोर । नारदादि शुक्रेश्वर । धन्याचे दरबारीं निरं-
तर । राहताती कीं जी मायबाप ॥२७॥ जे जे या मार्गें गेले । ते
धन्यासीं रुजू झाले । जीव मुक्ति पावले । ऐका कीं जी मायबाप
॥२८॥ जोहार मायबाप जोहार । गव्हाची रोटी तुपाची धार ।
धन्यांनी पुरवावी अपार । मज नफरास कीं जी मायबाप ॥२९॥
महार बोलतो ह्मणोन नका जाऊं गवें । नाहीं तरी शरीरं राहिल
हिरवें । आपुलें स्वहित होईल बरवें । तें करावें कीं जी
मायबाप ॥३०॥ बाकीसाठीं आपली मूळमुई सोडाल । परमुखा
जरीं जाल । तरी बाकीचा निकाल । नाहीं कीं जी मायबाप ॥३१॥
धरा भावभक्तीची कुळवाडी । काढा शेतांतील पेंढी । नाहीं तरी
पायीं पडेल बेडी । अविद्येची कीं जी मायबाप ॥३२॥ हे काया-
पूर नगरी । ब्रह्मगानें रचिली खरी । म्यां विवेकें जाणूनि बरी । आ-
त्मरूपीं अर्पिली कीं जी मायबाप ॥३३॥ एकाजनार्दनां कुळवाडीं
मोठा । त्यानें बाकीस मारिला फांटा । अखंड कैलासीचा दारवंटा
मोकळा केला कीं जी मायबाप ॥३४॥ अखंड कैलासीं राहणें । गुरु
जनाचें हेंच देणें । सुख समाधी असणें । ऐका कीं जी मायबाप ३५

३८९०. जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशीं रामजी पाट-
ळाचा माहार । त्याचे दरबारचा कारभार । मज नफराचे शिरीं
कीं जी मायबाप ॥१॥ काय सांगूं अयोध्या पट्टन । महास्थळ मनो-
हर जन । तेथें नांदते कोण कोण । ते सकळ जन परिसा कीं ०॥२॥

ते अयोध्येसी दिलपत राजा । त्याचे पोटीं दशरथ वोजा । त्याचे
 शकुनावरती फौजा । चालिल्यात कीं० ॥३॥ त्याचे पोटीं राम जग-
 जेठी । कांबीट मोडली पणासाठीं । विन्मुख करुनी रायाच्या कोटी ।
 तंव मुक्ताई परणिली कीं० ॥४॥ ती मुक्ताई आवा मोठी कनवाळा ।
 दुकडा देती पाकाशिळा । काम सांगते वेळेवेळां । मज हरिख होतो
 कीं० ॥५॥ परी मी जातीचा महार । धन्याचे चाकरीस सादर ।
 सालोवाद धन्याचे घरचा कारभार । मीच करीत आलों कीं० ॥६॥
 मग जाउनी विष्णुवा कुळकर्ण्याचे घरीं । हकिकत सांगितली सारी ।
 मग देउनी शिळी पाकी न्याहारी । मज बैस म्हणितले कीं० ॥७॥
 गाढा विष्णुवा कुळकर्णी । साऱ्या कारभाऱ्यांचा तो धनी । चौऱ्यां-
 यर्षीं लाखांची वांटणी । तेंणेच केली कीं जी मायबाप ॥८॥ चौ-
 ऱ्यांयर्षीं लाख वानभरें । विष्णुवा कुळकर्ण्याचीं खिळारें । पोषित
 पाळीत वोहरें । ऐसेच कीं० ॥९॥ मग मृत्युलोकीं उभविल्या पेंठा ।
 पूर्वी त्या निश्चिती दाविल्या वाटा । सोडोनियां जुनाट वाटा । या
 आडवाटा जाऊं नका कीं० ॥१०॥ मग मृत्युलोकीं केलें येणें ।
 गोंउनी पाडिलें मागिल्या रिणें । फिटल्यावांचून समाधान । होत
 नाहीं कीं० ॥११॥ अवघे पांच कोश शेत । पाडुनी केलें तनगवत ।
 पडिकाचे पैसे देतां बोभाट । होईल कीं जी मायबाप ॥१२॥ सालो-
 वाद मारितों हाका । वसुल करा दिवाणचा टका । तोंवर येणें
 जाणे धोका । न वारे कीं० ॥१३॥ मग आरोळी देउनी घातली
 उडी । एका काढिलें लवडसवडीं । एका ते उत्तानीं उफडी । वाहा-
 वलें कीं० ॥१४॥ एक पडिले खळाळ धारे । वरते पाय
 खालतें शिरें । त्यांचे हाल थोर थोर । देखिलें कीं० ॥१५॥ मग
 जाऊन जनार्दनबाबाचे दरबारीं । बैसोनि एकनाथ पायरी । माप
 केलें खरोखरी । मागील भरोवरी चुकविली कीं जी मायबाप ॥१६॥

३८९१. जोहार मायबाप जोहार । सहस्र जनार्दनाचा एक
 महार । सांगतो एका कलियुगाचा विचार । सावधपणें कीं जी
 मायबाप ॥११॥ चार युगामाजी परम । कलियुग हें उत्तम । करावें
 हरिभजन सकर्म । नामस्मरणें असावें कीं० ॥२॥ नवविधा भक्ति

करा । तेणें चुकेल चौन्यांयशींचा फेरा । माझे वचनीं विश्वास धरा । नाही तरी फसाल कीं० ॥३॥ द्वारीं असावें तुळशीवृंदावन । करावें अतिथीचें पूजन । संतांसीं निघावें शरण । हें लक्षण भक्तीचें कीं० ॥४॥ तुळशीमाळा घालावी गळां । लावावा गोपचंदन ठिका । मुखीं नामस्मरण माळा । असावी कीं० ॥५॥ व्रत करावें एकादशी । जागर करावा सारेनिशीं । द्वादशी क्षीरापति आवडेसी । आदरें सेवावी कीं० ॥६॥ ऐशीं वैष्णवभक्तीचीं लक्षणें । सांगितलीं सर्वं खुणें । हें वर्म जो नेणे । अधर्म साधनें करिती कीं० ॥७॥ अठरा वर्ष याती । यांची सांगतीं मति । सावधान एका निश्चिती । रागाळं नका कीं० ॥८॥ आम्ही ब्राह्मण म्हणती । स्नानसंध्या वेदपठण न करिती । अशौच कर्म जारणमारण जपती । मोहनस्तंभनादिक कीं० ॥९॥ जर्गी म्हणती आम्ही साधिलें । साधन तें दूर राहिलें । परस्त्रीनें चित्त गोविलें । कुल्लुळु कीं० ॥१०॥ झालो ह्मणती संन्यासी । षड्वैरी हृदयीं अहर्निशीं । परब्रव्य परअन्नासी । रात्रंदिवस लक्षितो कीं० ॥११॥ सहांचा करावा नाश । तथा ह्मणजे संन्यास । नारायणीं नाहीं आस । कासया नाश कायेचा कीं० ॥१२॥ पोट भरावया फकीर झाला । अन्ना अन्ना ह्मणतां जन्म गेला । नसोनी दोष अंगीं लाविला । हायदोष हायदोष ह्मणती कीं० ॥१३॥ झालो म्हणती आम्ही जोगी । राख लाविती वाउगी अंगीं । भोगी ना त्यागि ना योगीं । वर्म नेणती जोगाचें कीं० ॥१४॥ जोग साधावा उत्तम । न करावें संसारिक कर्म । साधावें उत्तमोत्तम । वाउगा श्रम करूं नये कीं० ॥१५॥ आम्ही जंगम जालो म्हणती । शिव उपासना न करिती । पोटासाठीं भिक्षा मागती । शंख वाजविती भंभंभं कीं० ॥१६॥ जालो म्हणती मानभाव । अंतरीं शुद्धी नाहीं भाव । वर मुंडिती मस्तक वांव । गुरुशिष्य भाव दाविती कीं० ॥१७॥ गुरुशिष्य म्हणती । झोळीस झोळी लाविती । गडबडगुंडा जाला म्हणती । कृष्ण कृष्ण म्हणती कीं० ॥१८॥ नसोनी काळेपणा लाविती अंगीं । उगेच सोंग भिरविती जर्गी । देवाचा द्वेष करिती वाउगी । ही फजिती बरी कीं० १९ आम्ही संत जालो म्हणती ।

गळां माळा गोपीचंदन लाविती । दिवटी घेउनी हातीं । उद्रे उद्रे करिती कीं० ॥२०॥ पोढ भरावया कीर्तन करिती । लोका अर्थ सर्व दाविती । भाळे भोळे भोंदिती । आपण वर्म नेणती कीर्तनाचें कीं० ॥२१॥ परद्रव्य परनारीसी । स्पर्श न करावा निश्चयेसी । ऐशी मर्यादा सांगती लोकांसी । आपण तेंचि कर्म करिती कीं० ॥२२॥ एकविध भक्ति करावी म्हणती । ना ऐकावी आणिकांची स्तुति । काई व्यथा जालिया शरीराप्रति । मग देवऋषी पहाती कीं० ॥२३॥ आणिती निंव नारळ ऊद सामान । मेंढरें कोंबडें मारिती जाण । वेताळ महिषासुर पूजन । नम्र होऊन करिती कीं० ॥२४॥ म्हणती खंडेराव दैवत आमुचें । तें कोपलें वो साचें । कुळधर्म सांडिले बडिलाचे । म्हणोनी दुःख पावलों कीं० ॥२५॥ मग गोपीचंदन टाकिती । आदरें भंडार लाविती । भरित रोडगे करिती । यळकोट यळकोट म्हणती कीं० ॥२६॥ ऐकोनी कीर्तन धवण । गीता ज्ञानेश्वरी मनन । अश्विन मास आलिया जाण । शक्ती पूजन करिती कीं० ॥२७॥ ऐशियासी एकनिष्ठ भाव । तयासी कायसें वैभव । उगेच सोंगाचें गौरव । दाढविती कीं० २८ एकविधा भक्ति करावी । वाट आणिकांची न पहावी । शुभाशुभ येतीं वरवीं । ते प्रारब्धदशे प्रमाण कीं० ॥२९॥ जैसे पतिव्रतेचें मन । सर्व पतीच प्रमाण । अपाय उपाय हे तों जाण । ईश्वर प्रमाण कीं० ॥३०॥ एका कारण जनार्दन । मी बोलिलों सत्यवचन अनुभउनी खूण । या पथें जाऊं नका कीं जी मायबाप ॥३१॥

३८९२. जोहार मायबाप जोहार । माझें नांव आत्मनाक महार । माझा जालीम कारभार । धन्याचे रजेनें करतो कीं जी मायबाप ॥१॥ ममताई आवा पाटलीण मोठी । थोरा नायकाची बेटी । मनाची निर्मळ नोहे खोटी । लक्षलक्षापती येती तिचे भेटी कीं० ॥२॥ मानभाव जती सती । तडी तापडी अपार मती । माझे धन्याचे घरा येती । धन्यावर जोर जप्ती करूं पाहाती कीं० ३ दूधे कारभारी जोड यांची । मोकाशी ह्मणविती सृष्टीची । तिहीं वस्ती केली वरक्या गांवींची । खबर ध्यावया खालील गांवठाण्याची ।

मज रवाना केलें कीं० ॥४॥ झडुनी पडली गळां । तुकडा दिला
 पाकाशिळा । याबद्दल तुमचें स्थळां । आलों कीं० ॥५॥ शिव शेदि-
 यासी जोहार । जिवाजी चौगुल्यासी जोहार । वैष्णव कुळकर्णी
 यासी जोहार । तुमचा कारभार जड दिसतो कीं० ॥६॥ सारी पांढर
 चोस पडली । थोर थोर कुळें दूर गेलीं । नवद्वारें कैसीं नागविलीं ।
 संतति आपुले पोटीं पुरती कीं० ॥७॥ हुजुर धन्यास राग जाईल
 फार । मोठे धाडतील वरातदार । इज्जत घेतील करतील कहार ।
 मग वारंवार आठव होईल कीं० ॥८॥ नेऊन घालतील बंदीखाणीं ।
 तेथें सोडावया नाही कोणी । अविद्या मारील हालहाल करुनी ।
 ही फजिती सरेंना कीं० ॥९॥ यमाजी बाजी हुद्देदार । त्याचा तो
 जीवावरील मार । जो घडला नाही हा विचार । तों दरवार शुद्ध
 करा कीं० ॥१०॥ पंचवीस कुळें धरा बिगारी । गांवांतील जमीन
 वजवा सारी । गजगिरी करा नवद्वारीं । धन्याची निशाणी लाव
 कीं० ॥११॥ महामुर करा पेठा चारी । चौमहाजनासहीत श्रीपाद
 घ्या वरी । धन्याचे नांवचा कउल शिरीं । साच चडवा कीं० ॥१२॥
 अक्षय्य वास एक चित्त करा । फळावर फिटेल सारा दौरा । पहि-
 ल्या खतासी दूर करा । नाही तरी कानीं उवा पडेल कीं० ॥१३॥
 ब्रह्माजी पाटील यासी सांगा जोहार । पाटलीन आवाचा बेजाज
 जाला फार । अवचा गांवगुंडी कारभार । आवाजी करिती कीं० १४
 आवाजीची साच वेसन खोटी । रावती करा संदेह रोटी । सहज
 कारभाराची आटाआटी । मज नफरासी उजवे दिठी । पाहूं नका
 कीं० ॥१५॥ कामाधामाचा उलंघ करतो । आल्यागेल्यासी जबाब
 देतो । साऱ्या रयतेचीं घरें राखितो । हे कष्ट सान कीं जी मायबाप
 ॥१६॥ कितिकांसी लाकडें द्यावीं । शिंग शिंगुटीं म्याच पुरवावीं ।
 फजिती राबनुकीची सोसावी । ही गोष्ट सान कीं० ॥१७॥
 मेखा पायबंद तोबरे माथां । जीव कष्टला बिगारी वहातां । चौऱ्यां-
 यचीं लक्ष गांवे हिंडतां । हें दुःख सान कीं० ॥१८॥ कुळवाडी
 थोटपणाचीं आले । बळते देईनासे झाले । पांढर टाकुनी पळाले ।
 तरी मिराशीचें लिंगाड कीं० ॥१९॥ न होईना मातांचा पंडुळा ।

जनोवा खायाचा मायंदळा । रजा घेउनी पूर्वस्थळा । जाईन कीं०
 ॥२०॥ मिरास सर्वस्व कळली । पाटलीन आवा धनीन जाली ।
 दिवाणदाराचीं तोंडें मारलीं । तेथें आमुचा पाड काय कीं० ॥२१॥
 मिरास सर्वस्व कळली सारी । हाक घेउनी जाइन गडावरी ।
 रामजी बावाचे दरबारी । हकीकत सारी सांगेन कीं० ॥२२॥ कोणी
 झणती देऊं लांचा । मी नव्हे आजकालचा । झाला वृत्तांत साचा ।
 तो वडीलारी सांगेन कीं० ॥२३॥ खालीं गांवीं पाटलीन आवा
 विवसी । ती आलिंगू न दे साहेबासी । सारे झणती मोकासी ।
 आम्हास तिजपार्शीं । कां धाडितां कीं० ॥२४॥ पांचजण लहान लहान
 पोरें । ते आडकती पडती नवा द्वारें । साहेबाचें नाम सारे । स्वप्नीं न
 घेती कीं० २५ दोघे तिघे ब्राह्मण मेळविली । तेणें परमुलखाची रांडोळीं
 केली । धन्याचे नांवचो निशाणी उरूं दिली । नाहीं कीं० २६ पाटीलचोवा
 स्वप्नीं गुंतले । कारभार टाकुनी लाजिरे जाले । जोगी मोकासी
 होऊनि गेले । या ममताई आवाच्या भेणें कीं० ॥२७॥ आणिक
 मेळविले दैवतें । खबर सांगों आलों साहेबातें । घोघर पूजितां
 भूतें । त्यांचीं नांवें ऐका कीं जी मायबाप ॥२८॥ वासना मांगीन
 मातांगीणी । कामना जळीं मायराणी । अभाव भांगड भूत जोगीनी ।
 त्यासी नम्र पूजीती कीं० ॥२९॥ वीर झोटिंग नरसिंग वेडा । वेता-
 लाचा पूजीती खोडा । झेंदूर माखोनियां धोंडा । शेळी बोकड जीव
 घेती कीं० ॥३०॥ मेल्या मनुष्याशीं पूजिती । खोड सुपल्या
 पाळणे बांधिती । गळ टोंचोनी बगाडे घेती । ही फजिती सान कीं जी
 मायबाप ॥३१॥ जीवदान देऊं करिती । अवघी दैवतें एकची
 म्हणती । मेंढरें बोकड मारिती । परतोनी आपणची खाती कीं०
 ॥३२॥ नैवेद्या नारळ नेउनी फोडिती । खोथरें एकमेकांसी वाडिती ।
 चुसती नरोटी देवापुढें ठेविती । लटिके धुप दाउनी चाळविती कीं०
 ॥३३॥ जाउनी देवऋषी आणिती घरां । त्याकून लाविती चुलीं-
 तील खंगारा । उफाराटे पराचा कोंबडा खैरा । निंब नारळ
 उतारा कीं० ॥३४॥ आणिक खापराचें भंदाळें । तें चुन्याचें पांढरें
 झाउनी चव्हंकडे । दिवस मावळल्याचे पुढें । तिकटण्यावर ठेविती

की० ॥३५॥ दावलमलकाची पूजिती गदा । वर्षीतून फकीर होती
 एकदां । मग डोला होता थंडा खाती मलिदा । हिंदु तुर्कांचें खर-
 कट्टें की० ॥३६॥ भेणें भेणें साहेबाला स्मरती । त्याला पाटळीण आवाची
 द्वाही देती । ऐशी मुलखाची गति । ती धन्याप्रती सांगो आलों की०
 ३७ साहेबाचे हुकुमावरून गेलों । प्रवेश पाहून दंग जालों । वाग-
 येना मग आलों । पायपुता जवळ की० ॥३८॥ मग धन्यानें मज
 आत्मनाकाला । भाग भागला म्हणोनी हुंकार केला । येथें राहे
 ह्मणती की० ॥३९॥ ऐशी निर्धारी केली । बांडी सान घोंगडी
 दिली । दिठी देउनी सांगितली । नजरेवेगळा राहूं नको की० ॥४०॥
 जाउनी जनार्दनबावाचे दरबारीं । राहिलों एकनाथ परचारी । जुगन-
 जुगाची चाकरी । कोणही दूर करी ना कीं जी मायबाप ॥४१॥

३८९३, जोहार पाटील बाजी । चावडीवर चला ना का जी ।
 सांगूं आला आजी । बाकी बहुत सेरुली कीं जी मायबाप ॥१॥
 कोपटामध्ये लपतां काई । हाडाचा खोडा पडेल पार्यां । दांत विच-
 कुन विजत जाई । संसारीं वांचून काई कीं जी मायबाप ॥२॥
 पाप दुराई बांधिती पदरीं । तुमचा प्राण वांचेन जरी । तोंड दाख-
 वाना दरबारीं । सभेमाजी संतांच्या कीं जी मायबाप ॥३॥
 वरचे वर खातां पीक । धनी लायील तुझां सीक । मग मागावीस
 भीक । तेव्हां साचे लटकें कळेल की० ॥४॥ शेत औंधे पांच कोस ।
 तेंही तुझी पाडिलें ओस । ही पुंडाई किती दिवस । तुमचें तुझांस ।
 बरें वाटे कीं जी मायबाप ॥५॥ यंदां आली देवाची पाळी ।
 कां जी तोंडें करितां काळी । चावडी चला एक वेळीं । शिव्यागळी
 देऊं नका कीं जी मायबाप ॥६॥ आज कुळकर्णा स्वाधीन करा ।
 आड खर्चाचा ताळा घरा । गयाळ मायाळ माप करा । तेंणें निवांत व्हातु
 कीं जी मायबाप ॥७॥ आजी शेकदारी वरी करा । केल्या कमाईस नेऊं
 नका घरा । येईल हुजूर दरसाल करा । अव्वल साधण्याला कीं
 जी मायबाप ॥८॥ उगीच कां कोंडितां गुरें । गांवीचें कां बुजवितां
 द्वारें । झाडा फाडा बरे जोरें । उणें पुरें चुकेना कीं जी मायबाप
 ॥९॥ बाप शुद्धी बाळीं आली । फिकीर पाहिजे लौकर केली ।

कित्तीक मारीत शोडीत नेली । माझी बोली साच माना कीं ॥१०॥
यम गचांडी धरी । तेव्हां तुमची फियौद कोण करी । डोळे
फिरती वरच्यावरी । व्हा लवकरी सावध कीं जी मायबाप ११
बाकी शेकली फार । धरोघरीं आडविता दार । घडिघडींतून बोला
उत्तर । धन्याचे कीं जी मायबाप ॥१२॥ हें माझें ऐकाना कांहीं ।
धन्याची तुम्हां देतां दुराई । वरते पाय खालतीं बोई । होईल कीं
जी मायबाप ॥१३॥ लिहितच होती रोखे । गुरुवचनीं करविले
शिके । गांड गुधडे खाल धके । प्रपंच धाकें कीं जी मायबाप
॥१४॥ यम जमाखर्च कित्ती । ऐसें विचारा जी चित्तीं । कबुलायत
करुनि नुस्ती । तीही रीति धरी नव्हे कीं जी मायबाप १५ वार्ता-
जाया आली फार । कोण कोणाचा सोसला मार । टाकून द्यावा
अहंकार भार । चला हुजुर एकाएकीं कीं जी मायबाप ॥१६॥
लांच घेतां कान कोंडें । तेव्हां बोलाल कोण्या तोंडें । चटूंकडून
पडतील धोंडें । श्वास कोंडें बोलतां कीं जी मायबाप ॥१७॥
बाप शिलक वांडली फार । चौऱ्यांयशीं लक्ष वरातदार । यमाजीं
बाजी हुजूरचा महालदार । त्याचा मार पुरे पुरे कीं जी मायबाप
॥१८॥ हा टाकून द्यावा गांव । पैसे वांदून पालठा नांव । घर
सोडून देवळाचा टाव । हातीं काठी असों द्यावी कीं जी माय-
बाप ॥१९॥ धरणें येईल एकाएकी । तेव्हां अवघे परके लोकीं ।
माझे तेचि निजे सुखीं । पाटीलकी सोडून भोगाना कीं जी
मायबाप ॥२०॥ ब्रह्मानंद करितो जोहार । जनार्दनबावाचा विचार ।
लाम तुरुत काय बोळूं कीं जी मायबाप ॥२१॥

३८९४, जोहार मायबाप जोहार । तूं कोण्या गांवींचा महार ।
पुसाल जरी साचार । तरी सादर परिसां कीं जी मायबाप ॥१॥
निराकारः साक्षा मूळचा ठिकाणा । भक्तासाठीं सोडिला जाणा । वस्ती
करूं कायापुरीच्या खुणा । सांगेल कीं जी मायबाप ॥२॥ जो-
हार मायबाप जोहार । मी पारवतीच्या गळ्याचा हार । ईश्वराचा
कारभार । मज नफराचे शिरीं कीं जी मायबाप ॥३॥ अखंड
द्वारी पडला असतो । प्रेमाचा तुकडा मागून खातो । सारी रात

गोंवरापाशीं जागतों । धन्याला दुवा देतो कीं जी मायबाप
 ॥४॥ तुह्मीं मुळींचा ठाव सोडूं नका । धन्याला तुह्मीं विसरूं नका ।
 विसरल्यास पावाल धक्का । अंतकाळीं कीं जी मायबाप ॥५॥
 वस्ती करूं आह्मी साचे । समस्त कुलवाडी नगरीचे । पैके टाका ध-
 न्याचे । बाकी शेंकूं नका कीं जी मायबाप ॥६॥ शेवटीं पट्टी झाली ।
 असामीवर दाही दिधली । मज नपरास आज्ञा केली । धांडोरा
 पीटीन कीं ॥७॥ पैल तो मनाजी फितवेखोर । येणें
 थोर लाविला घोर । और बुधाजीबावा आपुला पोर । नाही तरी
 धनी कोपतील कीं ॥८॥ कामाजी बाजीनें काय बरवें केलें ।
 आप आपणासी नाडिलें । नाही यासी विचारिलें । माणें
 पुढें कीं जी मायबाप ॥९॥ मदाजी बाजीचे तरी वेगळेच थोंब ।
 सारा देतां उभीच बोंब । धन्यासी कधीं सोम । जन्म नाही कीं
 जी मायबाप ॥१०॥ अहंताजी महाजन तो आपुले ठायीं । नगर
 नागाविलें याचे पायीं । पहातां कवडी याचे पदरीं नाही कीं जी मायबाप
 ॥११॥ पहा दंभाजी चौधरी । याची वेगळीच भरोवरी । आतां
 किती याचे घरीं । येरझारी शिणवे । की जी मायबाप ॥१२॥ वि-
 कल्प शेटया तरी सदाच घाण । अखंड पाहती आपुला मान ।
 तोंडावरी बैसेल जेव्हां वहाण । मग डोळे पुसतील कीं जी मायबाप
 ॥१३॥ जिवाजी बावा ह्मणे । आम्हीं त्यांत पहाणें । आतां कोण
 कोणाची दुखवूं मनें । शेवटीं त्यांशींच पुसणें होईल कीं जी माय-
 बाप ॥१४॥ शिवाजीबावा ह्मणे कशांत काय । तरी सर्वही कारभार
 त्याचाचि आहे । त्यावांचून हालेल काय पान तें ही विचार
 कीं जी मायबाप ॥१५॥ तरी हे रज तम सात्विक बाजी । हा स-
 कळ उभारा याचाच कीं जी । तरी हे दीले राखावे राजी । सत्वाजी
 बाजी कीं जी मायबाप ॥१६॥ निवृत्तीपासून प्रवृत्ति जाहाली । ही
 अनुभवाची खूण घाणली । साधुसंतांस कीं ॥१७॥ पैल ते वासना
 आवाजीनें फितर केला । घरचा भेद बाहेर दिला । हा विचार
 साह्या धन्यास कळला । धनी कोपेल कीं ॥१८॥ आशाई आवा-
 जीचा सोठा चाळा । ज्यासी त्यासी घालिती डोळा । मागतसे निरु-

नवां गोळा । परि सर्व जड जाईल कीं जी मायबाप ॥१९॥ निंदाई
 आवाचें तोंड मोठें । मार्गें मार्गें मोडती बोटें । म्यां सांगितलें
 दृष्ट टाकून बोलतीस नेटें । तूं कोण गे बुरसे कीं० ॥२०॥ चिंताईची
 तरी खालतीच मान । जेव्हां तेव्हां धाळीती घोन । म्यां सांगितलें तुज
 पुसतें कोण । वोंगळें येथें कां बैसलीस कीं० ॥२१॥ आतां हें घर
 माझ्यानें हिंडवेना । या बायकोचें कर्तव्य कळेना । जो यासी आवरी
 तो शहाणा । असे कीं० ॥२२॥ तुझी खाल्ले रानीं सांगतां गोष्टी ।
 येईल धन्याची चिन्ही । पैके टक्के उठाउठी । बाकी सेवूं नकां कीं०
 ॥२३॥ तुम्ही मार्गें मार्गें फार बोलतां । हें कळेल माझ्या धन्यास
 वार्ता । तरी दरवारासी जातां । मग मोठे कठीण कीं० ॥२४॥ तरी
 हा दहा पाटलांचा गांव । पंचवीस प्रजांची हाव । पन्नासाचे नांव ।
 म्यां किती ध्यावे कीं० ॥२५॥ जंववरी चालती भर वस्ती आहे ।
 तंववरी कराल तितुके होय । यांत डावा डोल झालिया कराल
 काय । सांगा कीं० ॥२६॥ मग चालता पायाचे वेंगडे वळती ।
 जळ्या खांबासी बांधिती । तेथें मग आपुला सारथी । कोणी नाही
 कीं० ॥२७॥ तरी पांच मिळून विचार करा । प्यादा जपादा हातीं
 घरा । नाही तरी पडेल फेरा । लक्ष चौऱ्यांयशींचा कीं० २८ आतां
 आम्ही सांगतां तें ऐका । तुझी डोळे झांकूं नका । तुम्हाला जोडेल
 निजसखा । वैकुंठनाथ कीं० ॥२९॥ मी नफर आहें गाढा । तोडीन
 यमाच्या दाढा । उघडीन वैकुंठांच्या पेढा । नाम कडाडा गर्जन
 कीं० ॥३०॥ मी नफर नोहे खोटा । विघ्न लावीन वारा वाटा ।
 नित्य मुक्तीच्या चोहोटा । राहतो कीं० ॥३१॥ आजि होय होय
 होय । आधि होते एक । एकापासून जाहलें अनेक । शेवटीं काहीं
 नाहीं देख । शून्याशून्य भिळालें । कीं० ॥३२॥ एकाजनार्दनीं जो-
 हार । येणें केला सारासार विचार । मोडिला अविद्येचा थार । पर-
 ब्रह्मीं वास करणें कीं जी मायबाप ॥३३॥

३८९५. जोहार मायबाप धनी । मनाजीबावा कुलकर्णी । गां-
 वचे पाटील जीवाजी नेमुनी । माझे धन्यांनीं ठेविले कीं जी माय-
 बाप १ जोहार मायबाप जोहार । जोहार मायबाप जोहार ॥ध्रु०॥

गांवचे देसाई ठाणेदार । सवनीस आणि शेखदार । करती रयतेचा
कारभार । परि धन्याचा विचार न करती कीं ॥२॥ खरीप रब्बी
पिकाचे दाणे । सारा सारून भरा केणे । रुजु घेतील यमाजी संपूर्ण ।
बाकी निघतां नेती बांधून कीं जी ॥३॥ नेउनी घालतील खोडा
बेडी । बाकीची न चुकेचि दमडी । मग काय तुमची राहिली गोडी ।
एकाजनादनीं करा जोडी कीं जी मायबाप ॥४॥

३८९६. जोहार मायबाप जोहार । महार मी कायापुरीचा ।
जन्मोजन्मीं बेसराख्या आहे । या गांवींचा ॥धु०॥ कायापूर कसके
ळांवी साडे तीन गांव । तीनशें साठ पेठा तेथें नांदतो उमराव ।
चौदा चौक दहा रस्ते बसविले अपूर्व । दिधली धन्यानें सनद ।
जिवाजीपंताचे नांवे ॥१॥ शिवाजीपंतानें जिवाजी ठेविला दिवाण ।
साही षड्विकार मिळालें त्यासमान । तुझी सर्व एका तुझांसी
सांगतो खून । आपआपणा मधीं मिळुनी खाती भोंदून ॥२॥
कामाजी कोतवाल यानें नागविलें बहूतांशीं । हरिहराची अबु
घेतो भय नाहीं त्यासीं । जमदग्नि दुर्वास नाडिले महा महा कृषीं ।
क्रोधाजी फौजदार तोहि मिळाला त्यांसी ॥३॥ लोभाजी चौधरी
थाला पैशांची हांव । अहंकार पाटील त्यासी कांपतो सर्व गांव ।
दंभाजी नाईक सर्व करिती हावहाव । दया नाहीं रयतेवर केला उजाडनि
गांव ॥४॥ जिवाजीपंता हिशोब घ्या अवघा झाडा । नाहीतर त्याचे
पार्थी घाला अनुहत खोडा । तरीच मायबाप हा गांव नांदेल बरा ।
एकाजनादनीं पाय सडुरुचे धरा ॥५॥

महारीण.

३८९७. महारीण हिंडे गांवांत । पाटीलबावा आहेत झोंपेंत ।
महारीण बहुतीं फिरत । पाटील झोंपेंत झाले मस्त ॥१॥ मायबाप
जोहार । मी सांगतें तें एका साकार । तुमची नगरी करा हुषार ।
आतां येतील यमाजी हुद्देदार ॥२॥ झोंप सांडा आतां उठा-
उठी । पुढें आली यमाजीची चिटी । जाब देतां व्हाल हिंपुटी ।
मारील गांडीवर जेव्हां कांठी ॥३॥ मायबापाचें न चाले कांहीं ।
आक बहिणी राहाती ठायींच्या ठायीं । सैजेचीं बायको पुसेना कांहीं ।

इष्ट मित्र कोणाचे भाई ॥४॥ जोंवरी तुमचे हातीं आहे । तोंवरी कराल तें होय । आयुष्य सरल्या कराल काय । भोयीं न टेकती पाय ॥५॥ झणोनी येतें काकुलती । धरा धरा सत्संगती । तेणें होईल तुझां विश्रांती । एका जनार्दनीं करी विनंती ॥६॥

३८९८. महारणीच्या बोला । लक्ष या सांडोनी गलबला । जागे व्हा सांडोनी झोंपेला । जवळचि उसा काळ आला ॥१॥ जोहार करते धनी । पायां पडती महारिणी । विसरूं नका धन्याचे स्मरणीं । अंतीं यमाची जाचणी ॥२॥ मी महारीण नोहे लहान । ब्रह्मा विष्णु शिव आदिकरुन । माझे म्यांच केलें सगुण । आर्षीं होतें तें निर्गुण ॥३॥ माझे मीच जागें करुन । केलें सगुणाचें निर्गुण । शरण एका जनार्दन । महारीण सांगे जीवींची खूण ॥४॥

३८९९. पायां पडलें महारीण आली ॥ध्रु०॥ महारिणीचे बोल शेका । गांव वसाड पाहूं नका । हकनाक वसेल धक्का । इतुकें तुझी मनीं तर्का ॥१॥ ब्रह्मा विष्णु दोन्ही बाळ । महा काळाचें हे काळ । मज देखतां गोपाळ । ते मज महारिणीपासोनी ॥२॥ एकाजनार्दनीं महारीण झालें । सद्गुरूला शरण गेलें । यांनें आपुलें स्वहित केलें । जन्म मरण विसरलें ॥३॥

३९००. महारीण करिती जोहार । पाटील बाजी तुझी हुशार । आले यमाजी हुद्देदार । त्यांचा जीवावरिल मार । बरी गत नाही ॥१॥ पायां पडतें महारीण आलें ॥ध्रु०॥ तुमची बाकी तुझी सारा । वाउगा कां घालितां चारा । तुमचीं रांडा पोरे आवरुनी धरा । नका जाळं हुसरे द्वारा । धड गत नाही ॥२॥ गांवाची पाटलीण वोढाळ भारी । दिवसा नागवी रस्ते चारी । गांवांतील रयत पळाली सारी । वाउगी हाव धरितां भारी । पुढें बरें नाही ॥३॥ दिवा लावावया नाही कोणी । सारें खाऊनि जाहली रीती गोणी । शेवटीं दिवक्याचे तुझी धनी । माल खाऊनि केली धूळधाणी । विचार बरा नाही ॥४॥ तुझी वसतां पलंगावरी । तुमच्या सेवेसी साहा चार नारी । त्यांचे सुख तुझां वाटतें भारी । येईल यमाजीची स्वारी । पळाय वाट नाही ॥५॥ पुढें न दिसे तुमचें बरें । आले यमाजी बाजी

हुजरे । धरती जीवाजी तुम्हास निर्धारें । तेथे कोण सोडवी पारें । मोठें दुःख पाहीं ॥६॥ महारीण बोलते बोला । तुझी सांडा गर्वाचा चाळा । एकाजनांर्दनीं भेटला । एकपणें एक देखिला । आतां दुःख नाही ॥७॥

३९०१. जोहार मायबाप जोहार । मी निराकारांची महा-
रिण साचार । सांगतें तुमचे नगरींचा विचार । एका कीं जी माय-
बाप ॥१॥ माझ्या धन्यासी रुजु होउनी । जीवाजी जाहले गांवचे
धनी । गांवची बुडविली लावणी । आतां केविलवाणी दिसती कीं०
॥२॥ गांवांत राहती बारा पंधरा । जीवाजी घेती लांचा सारा ।
घरी धन्याचें कजळ विचारा । न करती कीं० ॥३॥ शिवाजीसी
सदा समाधी । जीवाजी नेमिले कारभारी मधी । आधी धन्याचे
बाकीची संधी । जवळ आली कीं० ॥४॥ मग तोंडा माखोनि काळें ।
जीवाजी रानोरान पळे । मागें धांवती यमाजी बळें । परी तलब न
सुटे कीं० ॥५॥ तलब यमाजीची मोठी । जिवाजीस न मिळे लं-
गोटी । धन्याची बाकी शेवटीं । थकली कीं० ॥६॥ बाकी थ-
कली जिवाजीकडे । पायीं घालती जन्मांचे खोडें । मग जिवाजी
धडधड रडे । परि बाकी न सुटे कीं० ॥७॥ एकाजनांर्दनीं विचार ।
करुनि महारणांचा जोहार । तेणें पावाल पैलपार । नाही तरी फेरा
चौऱ्यांयशींचा कीं जी मायबाप ॥८॥

३९०२. पायां पडतें महारीण आली ॥९०॥ महारीण गेली
वरच्या आळी । महारणांनें दिली हारकी । जवळ आली काळाची
फेरी ॥१॥ माझें महारणांचें ऐका । जागे असा निज्ज नका । काळ
करीतसे लेखा गा ॥२॥ एकाजनांर्दनीं महारीण । करा चंद्रभागे लान ।
ध्यावें पुंडलीक दर्शन । पहावे विठ्ठल चरण ॥३॥

३९०३. जोहार मायबाप जोहार धनी । मी निराकाराची महा-
रिणी । माझ्या धन्याशीं निद्रा लागली म्हणोनि । संतसभेसी आलें
कीं जी मायबाप ॥१॥ माझे धनी एकुलते एक होते । तंव लाशीं कर-
मत तव्हतें । मग मी येऊनियां तेथें । उभी ठाकली कीं जी माय-
बाप ॥२॥ मग म्यां येऊनियां काय केलें । धन्यास थापटून निज-
विलें । एवढें जगडंबर उभें केलें । परि सत्ता त्याचीच कीं० ॥३॥ ते

मज मागें ठाकूनि । धन्याकडे जाय मोहोरुनि । परि मी टांगेसि
 धरुनि । ओढोनि आणिलें कीं ॥४॥ ओढोनि आणिले कोण कोण
 सबळ । त्यांचीं नांविं तुझी ऐका सकळ । विश्वामित्रासारखे दिसाळं ।
 ओढोनि आणिले कीं ॥५॥ सर्वांमाजी ब्रह्मा प्रौढ । तेंपें मांडिली
 मजसवें होड । त्यावर घालोनि कन्येचें लिंगाड । तो पस्तावीं
 पाडिला कीं ॥६॥ ऋषिमाजी पराशर । तो शास्त्रीं पुराणीं मज
 निर्भत्सी फार । परि दिवसाच करुनि अंधःकार । ढोवरेसी रत-
 विला कीं ॥७॥ देवऋषिमाजी नारदु । तो मर्शां कधींच नव्हता
 मरदु । त्याचा द्वारकेमध्ये उतराविला महु । साठ पोरें व्याळा कीं ॥
 ८॥ वायुसुत हनुमान । तो मजशीं करीं बहुत गुमान । परि
 मकरध्वजाचे वेळीं दांत विचकून । उभा ठाकला कीं ॥९॥ म्यां
 छळिलें व्यासाचें शुक्रदेव पोर । त्यानें माझी निर्भत्सना केली फार ।
 त्यानें काढोनि पायींची पैजार । मज तोंडावर मारिली कीं जी
 मायबाप ॥१०॥ ऐशा ऐशियाचे केल्या गती । येन्हवी वायां गेलें
 नेणो किति । ते नागवे उघडे मज करुनि जिंकू पहाती । त्यांचे
 तोंडा माती पडो कीं जी मायबाप ॥११॥ एका जनार्दनीं विनवीं
 सर्वांपरी । जो करी पंढरीची वारी । तेंथें बळ न चले निर्धारीं ।
 मग येरा क्षोडपिती कीं जी मायबाप ॥१२॥

३९०४. स्वामींनीं मजवर पूर्ण कृपा केली । पंच हजार दौलत
 दिधली । म्हणोनि कायापुरीं वस्ती केली । प्रिया राणी भेटली कीं
 जी मायबाप ॥१॥ प्रिया महारानी मींच महारीण । सकळ जमेदार
 माझे आधीन । माझेपुढें न चले कवणाचें घचन । धर्म नगरीचे
 लोक गांजिले कीं जी मायबाप ॥२॥ माझेमुळें मसुदी मातले ।
 नाईकवाडे लावालाव करूं लागले । शेटे महाजन उन्मत्त जाहले ।
 मेहेद्र्यानें जन गांजिले । आत्म्यांत कीं जी मायबाप ॥३॥
 केसापुरचे लोक सांडिली उरी । बागाईत जिराईत नाहीं काळीवरी ।
 उरली पंढरी सांगावी कीं जी मायबाप ॥४॥ नहिना बाजीची दृष्टी
 गेली । येतां जातां भ्रमिष्ट झाली । भय हाकिमाचे कीं जी मायबाप
 ॥५॥ नाकेगांव धाकेच पळालें । तोंडापूर लबलबा करूं लागलें ।

बक्षीस शिरांचे लोक पळाले । वसाळ बाजार झाला कीं जी मायबाप ॥६॥ मग बहु बळ हातगांवींचे । पाठ पोटा उदरा गतींचे । मग तेथें खाणें दिजे दिवाळ हाकिमाचें । निघूं पाहे कीं जी मायबाप ॥७॥ शिष्टणापूरचे लोक फळफळां मुतूं लागले । मूर्खुदाबादेचे सुख सांडलें । अखंड खिडकी मोकळी पडली । उठूं पळूं लागले । धीर धरवेना कीं जी मायबाप ॥८॥ मांडवगड चढावयाची शक्ति राहिली । ढोंगळापुरचीं मेंढें बसलीं चरण गांवींची चाल राहिली कीं जी मायबाप ॥९॥ आतां दया करी गुरुराया । एकाजनादनीं लागे पायां । पतना जातील लया । तुझे कृपेकरून कीं जी मायबाप ॥१०॥

३९०५. महाराज ऐका माझी मुख जबानी । तुझी काव्यांत पडला येऊनि । बरें होता तये वनीं । हिशेब देणें लागेल कीं जी माय सखया ॥१॥ जिवाजी शेट्याचा पळपळाट । बुधाजी कारकून मोठा भाट । शरीरा बाजीचा आटाआट । ऐसा आहे कीं जी माय सखया ॥२॥ तरी कायापुर अंकितात । परगणे मजकुरास आडवितात । हिशेब देणें लागेल कीं जी माय सखया ॥३॥ तुझी म्हणाल ही महारीण । या प्रसंगीं कुळ अगत्यारीण । जिवाजी पाटलाची प्राण मैत्रीण । लोभ मजवर फार आहे कीं जी माय सखया ॥४॥ आतां मी सांगतें तें करा । केली कमाई नेऊं नका घरा । एकांतीं नेऊन पाय धरा । विठ्ठरायाचे कीं जी मायसखया ॥५॥ विठ्ठरायाचा दूत । त्याचे फार अंकितात । आहे वीं जी माय सखया ॥६॥ तरी आतां व्हावें सावधान । विठ्ठलासी जावे शरण । गुरुकृपेचें ध्यान धरून । जिवलग पाहेन कीं जी माय सखया ॥७॥ राघवासी शरण जातां । यमाजीपंताचें न चले तत्त्वतां । एकाजनादनीं विनवीत । मुख जबानी कीं जी माय सखया ॥८॥

मांग.

३९०६. हयात मायबाप हयात । गांव असतां वस पडलें । घर असतां जळून गेलें । जोडे असतां काटे मोडले । ते माझ्या जाळींत सांपडले । हयात मायबाप हयात ॥१॥ गांवचे पाटीलं मरून गेले । त्याचे नारीनें चुडे भरिले । त्याचे वाड्याचे बुरूज

ढासळले । तें पोर चोरींत सांपडलें । हयात मायबाप हयात ॥२॥
एकाजनादर्दनीं मांग । पाटील आपुले नारीला सांग । सांगितलें तर
काम । नाहीं तर उफराट्या झाडासी टांग । हयात मायबाप हयात ३
जागल्या.

३९०७. मी जी जागतों गांव निजला सारा । कोणी हुशार
नाहींत घरा । अवघे निजले भ्रमले संसारा । कांहीं तरी पुढि-
लाची सोय धरा ॥१॥ मी जागूनि जागवितो लोकां । निजेनें
व्यापिलें काळ घ्रासील देखा । यांसी कोठवर माळं तरी हांका ।
कैसे भुलले ह्मणती माझे माझे देखा ॥२॥ रात्र झाली दोन प्रहर
सारी । आतां येईल वा चोराची फेरी । जिवाजीपंत तुझी जतन
करा निर्धारिं । नाहीं तरी हिरोनि नेतील गांठोडीं सारीं ॥३॥ तुमचें
हित वो तुझीं करा । जागाल तरी चुकेल फेरा । सुखें निजतांना
चोर नागवतील घरा । एकाजनादर्दनीं सद्गुरु पाय धरा ॥४॥

३९०८. रात्रंदिवस घोकितों तुझी सावध असा । तुमच्या
नगरीचा आह्मां नाहीं भरंवसा । उजेड पडतांना गळा पडेल फासा
॥१॥ उठा कीं जी मायबाप कशी लागली झोंप । तुजुर जाऊ-
नियां । येवढी चुकवा खेप ॥धु०॥२॥ तुमच्या नगरीची
नाहीं नांदणूक बरी । तुमच्या सेजेला दोन लोभिष्ट नारी ।
त्यांच्या योगें दुःखें तुमच्या नगरांत भारी ॥३॥ हिंडतां देशांतरीं
चौऱ्यांशीं जग । अजुनि सांपडला नाहीं नीट सुमार्ग । कोणतें
हित केलें बापा सांग ॥४॥ जुन्या ठेवण्याचा तुझी पूर्जा काढा ।
त्याच्या आधारें बोलेल घडघडा । एकाजनादर्दनीं धरा बळकट
मेढा । चाकर हुजूरचा घेईन अवघा झाडा ॥५॥

३९०९. उठा उठा मायबाप । नका येऊं देऊं झोंप । आली वो
आली यमाजीची तलव ॥१॥ तुमचे गांवांत नाहीं पाटीलबावा ।
पाटलीन आवाचा मोठा दावा । घरचें घरकूल झांकून ठेवा ॥२॥
तुमच्या सुनेची नाहीं वागणूक बरी । तिचे घरधनी मनाजी पाटील
थोरी । त्यांच्यातील वाद साऱ्या गांवांत भारी ॥३॥ पाटीलबा-
वाची ऐकावी थोरी । सहा कारभार करती घरीं । पांच तीं पोरीं

रडती दारोदारी ॥४॥ आतां पाटीलबाबा तुझी हुशारी घरा ।
यमाजीबाजी वो येतील घरां । इकडून तिकडे वो नाहीं पळया
थारा ॥५॥ एकाजनाईनीं कांहीं हित करा । आपुला आपण
चुकवा फेरा । जन्ममरणाच्या तोडा येरझारा ॥६॥

महालक्ष्मी.

३९१०. नमो आदि माया भगवती । अनादि सिद्ध मूळ
प्रकृती । महालक्ष्मी त्रिजगतीं । बया दार उघड दार उघड ॥१॥
हरिहर तुझे ध्यान करिती । चंद्र सूर्य कानीं तळपती । गगनाचें
प्रावर्ण रुळती । ते तारांगणें भांगीं भरिलें मोतीं ॥ बया० ॥२॥
नवखंड पृथ्वी तुझी चोळी । सप्तपाताळीं पाउलें गेलीं । एकवीस
स्वर्ग मुकुटीं झळाळीं ॥ बया० ॥३॥ अलक्षपूर भवानी दार उघड
बया । माहुर लक्ष्मी दार उघड बया । कोल्हापुर लक्ष्मी दार उघड
बया । तैलंग लक्ष्मी दार उघड बया । तुळजापुर लक्ष्मी दार उघड
बया । पाताळ लक्ष्मी दार उघड बया । कानाड लक्ष्मी दार उघड बया ।
अष्टभुज लक्ष्मी दार उघड बया । पंढरपुर निवासिनी दार उघड
बया । उदो उदो उदो उदो ॥४॥ चारी पुरुषार्थ गोंधळी । सनका-
दिक तेथें संबळी । तेहतीस कोटी भूतावळी । अट्टचांयशीं सहस्र
ऋषि भंडळी । दिवळ्या पाजळोनी तिष्ठती बया० ॥५॥ वेताळ
फेताळ खंकाळ । मेसको मारको मैराळ । जानाई जोखाई क्षेत्रपाळ ।
झोषासुर दैत्य मातला सबळ । अबबब पीडा गेली अंबे बया दार
उघड ॥६॥ मच्छाई बया दार उघड । कच्छाई बया दार उघड ।
वन्हाई बया दार उघड । नरसाई बया दार उघड । वामनाई बया ।
दार उघड । परसाई बया दार उघड । रामाई बया दार उघड । कृष्णाई
बया दार उघड । बोधाई बया दार उघड । कलंकाई बया दार उघड ।
महालक्ष्मी बया दार उघड । उदो उदो उदो ऐसा शब्द गाजतो । काम-
क्रोध दैत्यावर कोरडा कडाडा वाजतो । ज्ञान पोत पाजळतो । बोध
परडी हांतीं घेतो । प्रेमान्वा पाउड पुढें ठेवितो । अहं शंखासुर दैत्य
वळी देतो ॥ बया दार उघड ॥७॥ हिरण्याक्ष हिरण्यकशिपु कोंबडे
पिळी । बळीसी घालुनी पाताळीं । सहस्र अर्जुनासी हातोफळी ।

हनुमंत दिवटा महाबळी । अठरा पद्म घेऊनी रणकळोळीं । सागर
 बांधोनियां शिळीं । करी लंकेची होळी । रावण कुंभकर्ण, मातले
 बळी । तेथें तूं खेळसी शिरांची चेंदूफळी ॥ ८८ ॥
 शरण आला तुज बिभीषण । तयासी राज्यीं अक्षई स्थापून । प्रल्हाद
 उपमन्यु ध्रुवासी भातुकें देऊन । बुझाविसी कवतुकें बया दार उघड
 ॥ ९१ ॥ आणि एक अंबे नवलपरी । तुझी यात्रा कलीयुगामाझारी ।
 अविंगल दृश्य परोपरी । निंब नारळ घेऊनि करीं । हळदी कुंकूम
 अर्पिती बया दार उघड १० वाहन तुझें सिंह केसरी । मोकळे केश
 त्रिशूल शंख करीं । शिशुपाळ चक्रदंत दोन्ही बकरीं । आहुती
 घेसी जगदंबे ॥ बया दार ० ॥ १११ ॥ तेथून पुढें दसरा आला ।
 अठरा दिवस घट मांडिला । कौरव पांडव सैन्य मेळ मिळाला ।
 तेथें शोभसी विराजमान हो दुर्ये । बया दार उघड ॥ १२ ॥ जय-
 जयाजी मूळ पीठेंद्र भवानी । पांडव कुळींची कुळखामिनी । अर्जुन
 रथीं स्वार होउनी । वागदोर हातीं धरुनी । रथ फिरविसी कवतुकें ।
 बया दार उघड ॥ १३ ॥ द्रौपदी बहिणीचेनी कैवारेंसी । होम करुनी
 कुसक्षेलासी । तुझें साहित्यें पूर्णाहुतीसी । तें तुज प्रती अर्पिलें हो
 जगदंबे । बया दार उघड ॥ १४ ॥ रणवाद्य भम् भम् दण् दण् कड् कड्
 वाजती । तोची गोंधळ अंबे तुजप्रती । रणस्वाद पट स्थापिला
 मध्यवर्ती । प्रथम धूप घटाप्रती । भीम सुत बभ्रु अर्पिला । बया दार
 उघड १५ ऐसा रण उत्सव मांडिला । उदो उदो ऐसा शब्द झाला ।
 तेव्हां अर्जुन भक्त झडपिला । संशय सूत्रें ते काळीं । महाशक्ति
 कृष्णाबाई बया दार उघड ॥ १६ ॥ संशयभूत असे कठिण । हरिहर
 ब्रह्मासी नाटोपे जाण । चारी वेद सहाशास्त्रें अठरा पुराण । अर्थांयशीं
 सहस्र ऋषी शिणले जाण । मग त्वां बोध खंडा हातीं घेऊन ।
 शिर छेदिलें भूताचें । बया दार उघड १७ बया त्वां रणकुंड जबडा
 पसरिला । आहुती घेसी दोनी दळा । रथ घोडे कुंजर तुला । नारळ
 तुला अर्पिला बया दार उघड १८ भीष्म द्रोण हीं कुळें । तीळ
 तांदुळ पायदळें । आणि कही वीर भले भले । निघें कापुनी टाकिलीं ।
 बया दार उघड १९ रक्त वाहे भडभडा । तेंची तेल घृत जळे धड-

धडा । कौरव पतंग पडती गाढा । दुर्योधन हा लक्ष्मी तुझा रेढा ।
 शैवटीं आहुती घेसी तयाची । बया दार उघड २० शिलंगण खेळसी
 नानापरी । कौरवकुळींची करुनी बोहरी । द्वारका लपवोनि समुद्रीं ।
 यादवकुळ पाठविसी माहेरीं । निजधामा कारणें । बया दार उघड
 ॥२१॥ पुढें जंघुद्रीपा भीतरां । अंबे तुझी न वर्णवे थोरी । खेळ
 खेळसी वैष्णवामाक्षारी । पुंडलिक दिवटा महाभारी । पोत पाज-
 लुनी करीं । ओवाळिसी महामाया । बया दार उघड ॥२२॥ मग जग-
 दंवा प्रसन्न झाली । भक्तीचीं कवाडें उघडीं केलीं । शंख चक्रांकित
 शोभली । रूप सुंदर सांवळी । कोटी चंद्र सूर्य प्रभावळी । बया
 दार उघड २३ एकाजनादींनीं माउली । करी कृपेची साउली । भक्त
 जया कारणें । बया दार उघड ॥२४॥

३९११. नमो निर्गुण निराकार । आदि मूळ माया तूं आकार ।
 महालक्ष्मी तूं साचार । उघडे द्वार ठेउनी बैसलीस बया ॥१॥ बया
 दार लाव । बया दार लाव ॥४०॥ घेउनी दहा अवतार । करिसी
 दुष्टांचा संहार । आकार सारुनी निराकार । काय बैसलीस बया दार
 लाव ॥२॥ बैसलीस क्षीरसागरीं । शेषान्ने पलंगावरी । जय विजय-
 द्वारीं । प्रेम दिवटे तिष्ठती बया दार लाव ॥३॥ ते वेळीं देव आले ।
 शंखासुरें ह्मणती पीडिले । वेदचारी चोरुनि नेले । ब्रह्मियाचे बया दार
 लाव ॥४॥ त्वां मत्स्यरूप धरुन । समुद्रांत लुडी देऊन । शंखासुरास
 वधून । वेद घेउनी आलीस बया दार लाव ॥५॥ सुर असुर मिळाले ।
 समुद्र घुसळावया गेले । वासुकीचें दावें लाविलें । तेंथें संकटीं पडिले
 बया दार लाव ६ तूं कूर्म रूप धरुन । मंदराचळ पृष्ठीं वाहून । चवदा
 रत्नें काढून । इंद्र सुखी केला बया दार लाव ॥७॥ वरदे हिरण्यक्ष मा-
 जला । पृथ्वी काखेस घेउनी पळाला । चंद्र सूर्य घेउनी गेला ।
 अंधःकार पडिला बया दार लाव ॥८॥ त्वां वराह रूप धरुन । दैत्यास
 क्रोधें वधून । पृथ्वी दाढेवरी धरुन । चंद्र सूर्य आणिला बया दार लाव
 ॥९॥ दैत्य कुळीं हिरण्यकश्यपु जन्मला । तेंणें तुझा भक्त गांजिला ।
 तें न पहावें तुजला । त्वां उग्र रूप धरिलें बया दार लाव ॥१०॥
 त्वां क्रोधें स्तंभ फोडून । नारसिंह रूप धरुन । दैत्यासी वधून ।

प्रल्हाद दिवटा राक्षिला बया दार लाव ११ दैत्य कुळीं बळीं जन्मला ।
 तेणें पुण्याचा उत्कर्ष केला । देखोनी इंद्र घाबरला । शरण आला
 बया तुज बया दार लाव ॥१२॥ वामन रूप धरून । ब-
 ळीस पाताळीं घालून । शुक्राचा एक नयन । फोडिलास बया दार
 लाव ॥१३॥ सहस्र अर्जुनें पीडिलें । देवा तेणें गाजिलें । ऋषीचे याग
 खोळंबले । हे न पाहावे तुझेनी बया दार लाव १४ मग तूं परशुराम
 रूप धरून । सहस्र अर्जुनास वधून । मातेचें शिर छेवून । क्षत्रीय
 कुळ निवटिलें बया दार लाव ॥१५॥ शिव वरदे रावण कुंभकर्ण ।
 तेहतीस कोटी बंदी घालून नवग्रह पायरी करून । राज्य करी
 आनंदें । बया दार लाव १६ सीतेचेनी कैवारें । रावण मारिला सह-
 परिवारें । अठरा पद्म वानरें । गोंधळ मांडिला लंकेसी । बया दार लाव
 ॥१७॥ कौरव पांडव मिळाळे । कुक्षेर्षी युद्ध मांडिलें । अठरा अक्षो-
 हिणी दिवटे भले । नाचती रणकळोळीं । बया दार लाव ॥१८॥ बौद्ध
 अवतार घेऊन । विटे समचरण ठेऊन । पुंडलीक दिवटा पाहून ।
 तथाचे द्वारें गोंधळ मांडिला बया दार लाव ॥१९॥ आणिक दिवटे
 अपार । निवृत्ति ज्ञानदेव सोपान खचर । मुक्ताई जनाबाई विसोवा
 गौरा कुंभार । रोहीदास चोखा सज्जन नाचती बया दार लाव ॥२०॥
 सांचता नासा दामा जाण । नारा सादा गोंदा विठा कबीर कमाल
 पूर्ण । सेना जनमित्र नरसी ब्राह्मण । दिवटे तिष्ठती बया दार लाव
 ॥२१॥ आषाढीं कार्तिकीं गोंधळ मांडिला । उदो उदो ऐसा शब्द
 झाला । कामक्रोधादिकां पळ सुटला । उदो शब्द ऐकोनी । बया दार
 लाव ॥२२॥ पुढें कलीचा प्रथम चरण । दैवतें राहिलीं लपून । तीर्थें
 सांडोनी महिमान । अठरा वर्ण एक झाले । बया दार लाव ॥२३॥
 म्ळच्छ गाजिलें देवभक्तां । महिमा उच्छेदिला सर्वथा । न चले
 जप तप तत्वता । एकरूप सर्व झालें बया दार लाव ॥२४॥ मत्स्याई
 बया दार लाव बया । कुर्माई बया दार लाव बया । वन्हाई बया
 दार लाव बया । नरसाई बया दार लाव बया । वामनाई बया दार
 लाव बया । परसाई बया दार लाव बया । रामाई बया दार लाव
 बया । कृष्णाई बया दार लाव बया । बौद्धाई बया दार लाव बया ।

कलंकई बया दार लाव बया । महालक्ष्मी दार लाव बया ॥२५॥
 उदे उदे उदे बया दार लाव ॥२६॥ वाम महिषासुर मातला ।
 तेणे विषय गोंधळ मांडिला । अज्ञान पोत पाजळला । आशा संवळा
 लाउनी बया दार लाव ॥२७॥ क्रोध वेताळ दाखण । मातलासे मदे
 करुन । मत्सर मद साह्य होऊन । भक्ति वैराग्य बुडविले बया
 दार लाव ॥२८॥ दंभ शोर्टिंग महाबळी । अहंकार मुज्या छळी ।
 आशा मनशा तृष्णा घेउनी गोंधळी । विषय कळोळी नाच तूं ।
 बया दार लाव ॥२९॥ कल्पना इच्छा वासना भूतावळी ।
 औट कोटिया मिळाली । नाचती विषय कळोळी । भोग दिवटी घेउनी
 बया दार लाव ॥३०॥ ऐसें तुज न पहावे जाण । ज्ञाणेनी बैसलीस
 मौन धरुन । विटेवरी समचरण ठेऊन । निवांत रूपे बया दार लाव
 ॥३१॥ एका जनार्दनी शरण । विठ्ठलनामं अंबा जाण । पुंडलीक
 दिवटा अवलोकुन । निवांत रूपे बैसली बया दार लाव ॥३२॥

मरीआई.

३९१२. कनगुळी भानगुळी सुप टोपली । आवि माया नमो
 भगवती मानवी हो काय करुन ठेविलीये । निवांत देखिलीये ॥१॥
 मरीआईचा कोरडा वाजतो । सिंहेवरी कोरडा वाजतो । गाड्यावरी
 कोरडा वाजतो ॥१०॥ चारी पुरुषार्थ प्रसंगीं घालुनी । निरंजनीं पुंड-
 काचे द्वारी बैसोनी । भक्ति पुरस्करोनी । निवांत देखिलीये ॥२॥
 मच्छे कच्छे वराहे नारसिंहे वामने परशरामे कृष्णे बौध्ये कलंकिये
 सीते जान्हवीये ॥३॥ वैष्णव कुळाचा उद्धार करोनी । चौवणीचे
 मळवट भरोनी । अठराजणांची रांडोळी करोनी । गाढे दड दैत्यांची
 आहूती घेउनी । बळी बंगाडे तुजला देउनी ॥४॥ अनुहृत ब्रह्मांडें
 तुझा देव्हारा । झणून तुला अर्पियला माय तरवरा । लिंबे घेउनी
 नारळें मारां ॥५॥ ऐसी पूजियेली नरतनू । भक्तासीं कारिसी विन-
 वणू । तैसें नव्हेरे ज्ञान अछुनू । प्रसन्न होउनी ये खेळी प्रपंच भानू
 ॥६॥ अंबा अंबिका प्रसन्न होउनी । वैष्णवासी दर्शन देउनी । सां-
 वळें रूप प्रगटोनी । वैष्णवां माजी गर्जोनी । सिंहेनादें एकाजनार्दनीं
 भरुनी अंबा निवांत राहिलीये ॥७॥

सटवाई

३९१३. नमो आदिमाया भगवती । हरिहर ध्यानाची आकृती ।
 चंद्र सूर्य कानी लोळती । गळां वैजयंती शोभती । बया बैस ॥१॥
 आली आळीरे सटवाई आली ॥४०॥ पांच दगड मांडुनी । वर
 शेंदूर आराहुनी । माथा सुगुट शोभुनी । दारवंटा पुजूनी । बया बैस
 ॥२॥ लिंबें नारळांनीं । पुजा पुजा सटवाई ह्यणुनीं । नवसा पावळची
 ती कर जोडुनी । बया बैस ॥३॥ चहू वर्णांची याती । अठरा जन
 कपाळीं लाविती विभूति । निवद वोन करिती । वर पाळणा टांगिती
 बया बैस ॥४॥ कामक्रोध बकरी मारुनी । चैत्रमासी होम करुनी ।
 रावण कुंभकर्ण हिरण्यकशिपूची आहुती देउनी । अंबा अष्टांग
 बसुनी । बया बैस ॥५॥ अष्ट गण दिक्पाळ । तेहतीस कोटी
 भुतावळ । अठ्ठाऐशी सहस्र मेळ । ज्ञान टेंबा जळोन । बया बैस
 ॥६॥ अंबेची वर्णावया कांती । घटीं घटस्थान करिती । पुढें वेताळ
 भैरव नाचती । वैष्णव मेळीं कळोळ करिती । बया बैस ॥७॥
 नळ खडें पृथ्वीवरी उभी राहुनी । नळ अवतार नटुनी । शेवटीं
 प्रगट रूप धरोनी । कलंकीमाजी समूळ नाश करुनी । बया बैस
 ॥८॥ उदो उदो शब्द गाजुनी । राउळीं भक्त हाक मा-
 रुनी । दारवंटा हात जोडुनी । अंबा स्तविली प्रीती करुनी । बया
 बैस ॥९॥ मग झाली अंबा प्रसन्न । सांवळें रूप प्रगटोन । एकाजना-
 र्दनी नेम धरुनी । गेली संतांसीं दर्शन देउनी । बैसविली स्वयं-
 भुस्थानीं । बया बैस ॥१०॥

यलमा.

३९१४. यलमा आली यलमा आली । मच्छरूपी यलमा आली
 शंकासुराचे वधाशी गेली । चारी वेद घेऊन आली । माता माझी
 यलमा भली १ धरा रसातळाशी चालली । कूर्मरूपें यलमा आली ।
 माझे बयेन धरली । जयदेवी अंबा स्थापिली ॥२॥ अंबा वराह रूप
 होऊन । क्षिती दाढेवर धरुन । दैत्य अघोर वधून । करिती भक्तां-
 चें पालन ॥३॥ अंबा नारसिंह रूप होऊन । स्तंभामाजीं गुरगुरून ।

हिरण्यकश्यपाचा घेतला प्राण । भक्त प्रल्हादाकारणें ॥४॥ अंबा
झालासे कृतघ्न । वया बैसली कपाट लावून । मंजुळ बोले हास्यव-
दन । अष्टभुजा सौभाग्य जाण । दार उघडून पाहे वदन ॥५॥
वामनरूपें अंबा होऊन । वसली पाताळीं घालून । द्वारपाळ पुन्हा
राहून । शुक्र गुरूचा डोळा फोडून । दातृत्व भक्त जाण ॥६॥ अंबा
परशुराम होऊन । कामधेनु आली घेऊन । रेणुकेचा वध करून ।
आपल्या पितृची आज्ञा पाळून ॥७॥ अंबा झाली असे
राम । लंका विभीषणा स्थापुन । इंद्रजिताचा घेतला प्राण ।
अंबा सुवेळे नाचून । अंबेनें केलें रणकंदन ॥८॥ देवकीचे
उदरा जाऊन । गर्भवासी अंबा जाऊन । कंसाहार्ती गेली
निसटून । गोकुळीं केलें गमन । अंबा शोषावर करी शयन । करी
यश्वदेचे स्तनपात । करी कंसाचें छेदन ॥९॥ अविनाश पंढरी जाण ।
अंबेनें पाहिलें दिंडिरवन । भक्त पुंडलिकाकारण । समचरण कटीं
ठेवून । दृष्टि नासायीं ठेवून । न्याहाळी ती भक्तजन । बौद्धरूप
अंबा जाण ॥१०॥ अंबा दशभुजा नटली । दैत्य दानव मारून
आली । कलीरूप प्रगट झाली । जळमथ करूं गेली । चंद्र सूर्याशीं
आज्ञा दिली । वटपर्णी शयनीं झाली । त्रिविधताप अंबा माउली ।
एकाजनार्दनीं अंबा पाहिली ॥११॥

अंबा.

३९१५. नमो अनादि माया भगवती । मूळपीठ निवासिनी ।
स्वयें ज्योति अविनाशिनी । जगदंबे माये उभी राहे ॥१॥ तूते
पहावया दृष्टी । हरिहर ब्रह्मा तप करिती । तरी त्यासी नव्हे तुझी
प्राप्ति । तूं प्रत्यक्ष येथें प्रगटलीसी । वया उभी रहाये ॥२॥ आळीरे
आली भवानी आली भवानी आली ॥३॥ तिशीं सिद्ध आसन
देऊनि । वरवी पूजा करुनि । वरी खेळणा पाळणा टांगोनि । पूजि-
ली अविनाश भवानी ॥३॥ समसाम्य रामान । अढळ तुझें सिंहा-
सन । सच्चिदानंदची गादी जाण । तेथें सुखासन पै तुझें ॥४॥
पावावया तुझी प्राप्ति । साधन चतुष्टय संपत्ति । जोडोनिया याचक
योजिती । प्रत्येका नीतांचेनि योगें ॥५॥ जे मज होमिती साधनीं ।

ऐसे भक्त भजन देखुनि । तेणें भावार्थ योग संतोषोनि । निजपद
दानीं तूं होसी ॥६॥ तूतें करावया प्रगट । तें सर्वहि झालें पोंचट ।
सग होती तो सर्व अदृष्ट । अंबा स्वयंभू प्रगटली ॥७॥ त्यास
होमाची परी । सांगोनियां अवधारी । यज्ञमंडप कुसरी । अभिनव
लहरी उठलीसे ॥८॥ तेथें विधान करावें दत्तात्रयाची । बाहेर मे-
खळा त्रिगुणाची । आंत मूर्ति जगदंबेची । आढ्हाणिली ॥९॥ तेथें
ॐकार षट्कार । बीजात्मक नाम मनोच्चार । द्रव्य अर्पा अपार ।
अति पवित्र अवधानीं ॥१०॥ दश इंद्रियां आदि आहुति । मना-
सहित दिधली निश्चिती । अहंकार भेंढा बळी देऊनि । पूर्ण आहुति
आई भवानी । तोपविली ॥११॥ मोह महिषासुराचा करावया
घात । अंबा कडाडोनि दांत खात । तो धाकचि निमाला निश्चित ।
पूर्णाचंद्र प्रगटला ॥१२॥ तुझा गोंधळी नेटका । बलीराम महासखा ।
तेणें आत्मनिवेदन करुनि देखा । तुजलागीं माये उभे केले ॥१३॥
एकाजनादर्नीं निर्धारीं । अखंड पुंडलिकाचे द्वारीं । दोन्हीं चरण
विटेवरी । जोडोनि निर्धारीं उभी राह्ये ॥१४॥

३९१६. सत्वर पावगे मला । भवानीआई रोडगा वाहिन
तुला ॥१॥ सासरा माझा गांवीं गेला । तिकडेच खपवी त्याला
॥२॥ सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥ जाऊ
माझी फडफड बोलती । बोडकी करण तिला ॥४॥ नणंदेंचें पोर
किराकिर करितें । खरूज होऊंदे त्याला ॥५॥ दादला मारुन आहुती
देईन । सोकळी करणे मला ॥६॥ एकाजनादर्नीं सगळेंचि जाऊंदे ।
एकटीच राहूंदे मला ॥७॥

३९१७. अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा ।
डोळे फिरवी गरगरां ॥१॥ मानवी रामाबाई । मानवी कृष्णाबाई
॥२॥ रामाबाईचा घरचाह । चौघाजणांचा व्यापाह । सहा अठ-
राचा पडिभाह ॥३॥ रामाबाईचा वो सेला । ब्रह्म शेटीनें विणिला ।
तुजलागीं पांघुरविला ॥४॥ येथेनि जालासे सोहळा । रामाबाईला
वोवाळा । एकाजनादर्नीं मुळा ॥५॥

गोंधळ.

३९१८. तुझी वाहिन मी दर्शनं शंख चक्रांकित भूषणें वो ।
निःशब्दांचें कुलुप तोडी दिवीं देहा उजळणें वो ॥१॥ उदो म्हणा
उदो पांडुरंग माउलीचा वो । तुझियेनि नामें गोंधळ घालिन सत्वाचा
वो ॥ध्रु०॥ अधिष्ठानाचें रंगणि देहाविण लोटांगणीं वो । पहातां तुझें
स्वरूप अवधी दिससी जनींवनीं वो ॥२॥ प्रकृति पुरुषाची चोखडी
आव्हानिलिसी आवडी वो । अनुहात चंडके उभी नाचसी उघडी
वो ॥३॥ नवल दिवीचा प्रकाश केला रज तमाचा नाश वो । स्वा-
नंदाभव लाजिले सत्वे केलासे विन्यास वो ॥४॥ एकाजनादनीं
भेटी हेचि वारी करणें मोठी वो । पुनरपि यात्रा न घडे पडली
संसारासी तुटी वो ॥५॥

३९१९. अनादि सिद्ध पंढरपुर । नांदे विठाई सुंदर । कर
उद्युनी कटावर । उभी रहासी निरंतर वो ॥१॥ गोंधळा येवो जग-
दंबे । विठाबाई तूं मूळस्तंभे ॥ध्रु०॥ शुक्र सनकादीक गोंधळी ।
दिवटा भावें पोत पाजळी । मध्ये पुंडलीक दिवटा बळी ॥२॥ ऐसा
गोंधळ घाला निका । डाक वाजली तिहीं लोकां । शरण जनार्दनीं
एका । गोंधळ गातां उदो उदो देखा ॥३॥

३९२०. निर्गुण निराकारे आदिमाते मूळाधारे वो । अलक्ष
सर्वेश्वरी चिदानंद अपरंपार वो । ब्रह्मतेजाकार महा कारण आकार
वो । अंबकृषी कैवारें नाम संसाराचें तारूं वो ॥१॥ उदो बोला उदो
बोला वैष्णवी माउलीचा वो ॥ध्रु०॥ शिवेवर दिधला असुर शंका-
सुर मातला वो । चतुरानन गांजिला वेद चारी घेउनी गेला वो ।
सुरपति त्रासिला तो तुजला शरण आला वो । तो त्वां सिद्धि नेला
मीन रूपीं वध केला वो २ उदो म्हणा उदो मच्छाई माउलीचा वो ।
॥ध्रु०॥ सुरासुरांचे काळीं अवनीं अहंकारें दाटली वो । शेषें पृथ्वी
धरली तंव ती पाताळीं चालिली वो । ऐसें त्वां देखतां अंबे तुज
करुणा आली वो । तै त्वां कच्छरूपें पृथ्वी पृष्ठीवरी वाहाली वो
॥३॥ उदो म्हणा उदो कुर्माई माउलीचा वो ॥ध्रु०॥ असुर कळीं
माग्युती मिळोनि केला अवनी भार वो । मगर कूर्म भागले जाणोनि

घेसी तूं कैवार वो । अभिनव लीला तुझी केला सकळांचा संहार
 वो । तैं त्वां सूकररूपें दाढा लावुनि दिधला धीर वो ॥४॥ उदो
 म्हणा उदो वऱ्हाई माउलीचा वो ॥धु०॥ असुरकुळीं जन्मला भक्त
 प्रल्हाद बोधिला वो । छंद तुझा लागला देखोनि पितयानें गांजिला
 वो । नामीं निर्भर झाला तैं त्वां स्तंभीं उद्भव केला वो । दैत्य
 जानूवरी हिरण्यकशिपु विदारिला वो ॥५॥ उदो म्हणा उदो नर-
 साई माउलीचा वो ॥धु०॥ भेदोनि सुरनर लोक असुर गर्वां झाला बळी
 वो । सुरपति शरण आला म्हणे राहे महीतळीं वो । तैं त्वां वामन-
 रूपें पृथ्वी तीन पदें व्यापिली वो । त्रिविक्रमाच्या रूपें त्वां बळी
 दडपिले पाताळीं वो ॥६॥ उदो म्हणा उदो वामनाई माउलीचा वो
 ॥धु०॥ भृगुऋषींचे कुळीं माते रेणुकेचे उदरीं वो । अवतार घेतला
 परशुराम तूं सुंदरी वो । सहस्रार्जुन मारिला तो मातेच्या कैवारी वो ।
 पृथ्वी एकवीस वेळां फिरुनि निक्षत्रिय संहारी वो ॥७॥ उदो म्हणा
 उदो परसाई माउलीचा वो ॥धु०॥ पहातां परात्पर पूर्ण रामाई
 अवतार वो । वनवासाच्या मिषें केला दुष्टांचा संहार वो
 भानुकुळीं नांदसी नामें संसाराचें तारुं वो । वधोनियां दशकंठ राज्यीं
 स्थापिला किंकरू वो ८ उदो म्हणा उदो रामाई माउलीचा वो ॥धु०॥
 नंद यशोदे धरीं गोंधळ गोकुळामाझारी वो । अनंत लीला खेळशीं
 तूं कान्हाई सुंदरी वो । बाळपणीं मारिला मामा कंसासुर वैरी वो ।
 पांडव करुनी पुढें भार पृथ्वीचा उतरी वो ॥९॥ उदो ह्यणा उदो
 कृष्णाई माउलीचा वो ॥धु०॥ बोधोनी सकळहीं लोका बोधें नेलें त्रिविध-
 ताप वो । बौद्धरूपें नांदसी वोलोविना बोलणें एक वो । साधक वाधक
 जेथें एकपणेंची अनेक वो । बोद्धे अवतार तुझ्या बोधाविण बोधाविशी वो
 १० उदो ह्यणा उदो बोधाई माउलीचा वो ॥धु०॥ नाम कंलकी माता
 वेदा दावी साक्षेपता वो । भिन्नपणें भाविता भिन्नाभिन्न चढे हातां
 वो । व्यापक जे भाविती मजमाजीची तत्वता वो । कुटिलपणें खे-
 लसी भूली घालुनी फिरवी चित्ता वो ॥११॥ उदो ह्यणा उदो कल्काई
 माउलीचा वो ॥धु॥ एकचि माउली दहा अवतार खेळली वो । पाहतां
 सुखचर्नी मज माजीच विवली वो । हरुनि त्रिविधताप साधु-

जनाला उद्धरी वो । एकाजनार्दनीं सहर्जीं सहजें ऐक्या आली वो ।
उदो म्हणा उदो दसविध माउलींचा वो ॥ध्रु०॥११॥

३९२१. अष्टधातुचें देवालय रचिलें वो । दिव्य तगट नव-
विधरत्नें जडविलें वो । चित्रविचित्र सुचित्त-शोभा ते आणिलें वो ।
रंगमंडप पीठीं तुजलागीं स्थापियलें वो ॥१॥ पंढरपुर निवासीनी
तुझा गोंधळ मांडिला वो । सारुनी कामक्रोधा वैराग्य दिवटा
घेतिला वो ॥ध्रु०॥ हरीजन सर्व मिळोनी आनंदें नाचती वो । भावें
पूजन अर्चनं सद्भावें करिती वो । धूप दीप नैवेद्य चतुर्विध अर्पिती
वो । समर्पनी पूजा विट्टल नामें गर्जती वो ॥२॥ भीमरेमाझारी
गोंधळ मांडिला वो । पुंडलीक दिवटा मध्यभागीं स्थापिला वो ।
जेणें पाहिलें पंढरपूर न रुचे आणीक क्षेत्त त्याला वो । एकाजनार्दनीं
ऐसा ठावो स्थिर धरियेला वो ॥३॥

३९२२. माझे कुळींची कुळ स्वामिनी । विठाई जगत्रय जन-
नी । येई वो पंढरपुरवासिनी । ठेविले दोनी । कर जघनीं । उभी
सखीसजनी ॥१॥ येई पुंडलीक वरदायिनी । विश्व जननी । रंगा येई
वो ॥ध्रु०॥ मध्यें सिंहासन घातलें । प्रमाण चौक हे साधिले । ज्ञान
कळस वर ठेविले । पूर्ण भरियले । धूप दाविले । सुवासें करुनी ॥२॥
सभा मंडप शोभला । भक्ति चांदवा दिधला । उदो उदो शब्द
गाजला । रंग माजला । वेद बोलिला । मूळची ध्वनी ॥३॥ शुक्र
सनकादिक गोंधळी । जीव शीव घेउनी संवळी । गाती हरीची
नामावळी । मातलें बळी । प्रेम कळोळीं । सुखाचे सदनीं ॥४॥ ऐसा
गोंधळ घातीला । भला परमार्थ छुटिला । एकाजनार्दनीं भला ।
ऐक्य साधिला । ठाव आपुला । लाभ त्रिभुवनीं ॥५॥

३९२३. सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञान वै-
राग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य दोन्ही यांचा
पोत पाजळिला वो । घाल्नी सिंहासन वरते घट स्थापियेला वो
॥१॥ उदो बोला उदो उदो सद्गुरु माउलींचा वो ॥ध्रु०॥ प्रवृत्ती
निवृत्तीचें घाल्नि शुद्धासन वो । ध्येय ध्याता ध्यान प्रक्षालिलें
चरण वो । कायावाचामनें एकविध केलें अर्चन वो । द्वैत अद्वैत भावें

दिलें आचमन वो ॥१॥ भक्ति वैराग्य ज्ञान याहीं पूजियेली अंबा
वो । सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो । एका जनार्दनीं
शरण मूलकदंबा वो । त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा तो ॥

३९२४. करुनी शुद्ध मारी हाव ती सुखिला । अज्ञान ज्योति
रूपें पोत पाजळिला । सज्ञान सद्भक्ति संकळ लाविला । त्रिभुवना-
माझारी तुझा गोंधळ मांडिला वो ॥१॥ रंगा येई वो रंगा येई वो ।
माझे कुळीचे कुळदैवते रंगा येई वो ॥धृ०॥ संकल्प विकल्प हे
दोन्ही असुर । दया आणि शांती हीच जगदंबा थोर । अष्टादश
पुराणें हे शोभती कर । सहस्र शाखें तुझा वर्णितो बडिवार वो ॥२॥
शुद्ध बुद्ध खंडा हातीं तेंगें अंबा शोभती । अभाविक जे तयां नाहीं
प्रचीती । पाहुनि एकाजनार्दना जाहली तृती । शरण शरण जग-
दंबे तुज ध्यातसें चिती वो ॥३॥

३९२५. मंडळ कमळ शुद्ध पराग हेंचि मुख ज्याचें वो । ओहं
सोहं कोहं वाचे वदती अज्ञानपण त्याचें वो । परा आणि पर्यंती मध्यमा
वैखरी सदा नाचे वो । तेचि विठेवरी अंबा उभी राहिली असे वो ॥१॥
जयजय जगदंबे माउली वो । जयजय जगदंबे माउली वो ॥धृ०॥
गोझिरे रूप सुंदर उभी भीमातीरी वो । चतुर्भुजा शोभती शंख
चक्र मिरवे करी वो । कासे पितांबर वैजयंती मिरवे हृदयावरी
वो । पुंडलिकाकारणें तिष्ठे अष्टावीस युगें विठेवरी वो ॥२॥ चरण
रजालागीं वंदित ब्रह्मादिक जाहले पिसे वो । विश्वविश्वाकार जनीं ज-
नार्दन भासे वो । अष्टभुजा नटली भक्तांकारणें विठेवरी वसे वो । एका-
जनार्दनीं आह्वां अनायासें दिसे वो ॥३॥

३९२६. अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं ।
पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१॥ गोंधळा
येई वो जगदंबे मूळ पीठ तूं अंबे ॥धृ०॥ व्हास त्रसिष्ठ शुक्र गोधळीं ।
नाचतातीं सोहंमेळीं । द्वैतभाव त्रिसहनी बळी । खेळती अंबे तुझे
गोंधळीं ॥२॥ सुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक ।
गोंधळ घालतीस कौतुक । एकाजनार्दनीं नाचे देख ॥३॥

३९२७. स्वर्ग मृथु पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चार

वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुराणें अनुवादती तुझा गों-
धळ मांडिला वो ॥१॥ उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माउ-
लीचा वो ॥धु०॥ जीवशिव संवळ घेउनी आनंदें नाचती वो ।
अठ्ठांयशीं सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती वो । तेहतीस कोटीं देव
चासुंडा उदो उदो ह्मणती वो ॥२॥ आषाढी कार्तिकी तुझ्या गों-
धळाची दाटी वो । पुंडलीक दिवटा शोभे वाळुवंटी वो । एका-
जनादनीं अंया उभी कर ठेवुनी कटीं वो ॥३॥

३९२८. अंबऋषीकारणें गर्भवास सोसिशी । वेद नेतां चो-
रुनी प्रक्षिया आणुनी देसी ॥१॥ उदो बोला उदो कृष्णाबाई
माउलीचा हो । उदो बोला उदो रामाबाई माउलीचा हो ॥धु०॥
हस्त लागतां शंखासुरा पूजापद देसी । मत्स्यरूपीया हरी सां-
गर धुंडिसी ॥२॥ रसातळां जातां पृथ्वी पाठीवरी घेसी । परोपकार-
कारणें तळीं कांसव जाह्लासी ॥३॥ दाढे धरुनी अचनी वराहरूप
घेसी । त्रिभुवन धुंडोनि चंद्र सूर्यांतें आणिसी ॥४॥ प्रल्हादाकारणें
स्तंभीं गुरगुरसी । रक्षुनियां भक्तां हिरण्यकश्यपु वधिसी ॥५॥ सर्व
समर्पण केलें ह्मणोनि प्रसन्न होसी । चिमणें रूप धरुनी वळीचें द्वार-
पाळपण करसी ॥६॥ सहस्र अजुनालागीं परशुराम होसी । वधोनि
दैंत्यांसी पृथ्वी ब्राह्मणां देसी ॥७॥ पितृवचनें करुनी वनवास वो
करसी । सीतेचेनि कैवारें रावणकुंभकर्णी वधिसी ॥८॥ गोकुळीं
नंदाधरीं रामकृष्ण तूं होसी । चोरुनि नवनीत खाउनी कंसासी
वधिसी ॥९॥ धर्म लोपला अधर्म जाहला हें तूं न पहासी । या-
लागीं बौद्धरूपें पंढरी नांदसी ॥१०॥ कलंकी अवतार श्रीहरी पुढें
तूं घेसी । एका जनादनीं शरण सर्व भावेसी ॥११॥

३९२९. रंगीं नाचे क्षेत्रपाल । आग्या चैतन्य वेताळ । ब्रह्मा-
नंदाचा गोंधळ । सुख सुकाळ माजविला ॥१॥ सिद्धा जागरे जग-
जोगी । सिद्धा जागरे जगजोगी ॥धु०॥ अनुह्माताची डंबरी । बोध
त्रिशूल घेउनी करी । नाचे चैतन्य चाचरीं । सुख साहाकारी बहिं-
रव ॥२॥ चित्त चैतन्य योगिनी । मोह महिषासुर मर्दिनी । एकां-
जनादनाचे चरणीं । भवभवानी नाचती ॥३॥

मेसाबाई.

३९३०. मेसको भैराळे तूं मसणीचे आई । धाव पाव वेगीं
माझे नमन तुजे पायीं ॥१॥ पंढरीचा हनुमान यातें कोण कोड घाली ।
जाळियेली लंका येणें तोंडें केलीं काळीं ॥२॥ दोंदील गण्या यातें
पाचारुनी काई । उंदरावर बैसुनी केव्हां धावेल आई ॥३॥ कैलासीचा
शंभु बाई आवडेना मला । लागला भिळ्णिपाठी कोठें पाहूं
व्याला ॥४॥ लक्ष्मीचा वर खोटा आवडेना आम्हां । धरियेली माव
तेणें मारियेला मामा ॥५॥ एक सेला एक मेला एक सिंदीचा घडा ।
चेऊनियां आई आसुनें उकली तूं कोडा ॥६॥ इतुकें घेउनी आई
पाव तूं आम्हासी । एका जनार्दनीं विनवितों तुसी ॥७॥

जोगवा.

३९३१. अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह सहिपासुर
मर्दनालासुनी । त्रिविधतापाचीं कराया झाडणी । भक्तांलागोनी
पावसी निर्वाणीं ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सासुनी
माळ मी घालीन । हातीं बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित
चारीसी जाईन ॥२॥ नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा । करुनी
योटीं मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा । दंभ
सासुरा सांडीन कुपात्रा ॥३॥ पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा
नृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन कुर्वडी । अद्रुत रसाची
भरीन दुरडी ॥४॥ आतां साजणी जालें मी निःसंग । विकल्प
नवऱ्याचा सोडियला संग । कामक्रोध हे झोडियले मांग । केला
मोकळा मारग सुरंग ॥५॥ ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी
नवस महाद्वारीं फेडिला । एकपणें जनार्दन देखिला । जन्म-
मरणाचा फेरा चुकविला ॥६॥

डाका.

३९३२. सुंदरे चिदघने माझे रंगा येईं वो माते । वाजविली
डाक सत्वर पावें दीनानाथे वो ॥१॥ भरिला हृदयीं चौक भोग
आनंद घातला । सोहं सुमन माळा घटपूर्णतें भरिला वो ॥२॥
अहं धूप जाळोनी भावें केली धूपारती वो । लाउनी त्रिगुण वातें

केली चिन्मय आरती वो ॥३॥ छेदुनी भेदवचन घड्स पक्कात्रें वो ।
पूर्णपात्र भरून गेले आत्मनिवेदन वो ॥४॥ नाचती वैष्णव रंगी
करती जयजयकार वो । भावाचें दर्शन गळां तुळसीचे हार वो ॥५॥
ऐसें स्तवन करितां अंबा आलीसे रंगणीं वो । कायावाचामनें
शरण एका जनार्दनीं वो ॥६॥

फुलवरा.

३९३३. पिंपडाड ब्रह्मांड अंतरीं दैवत भिन्नाकृती वो । शोधोनी
पहातां अवघें चराचर व्यापक घन संभूती वो । भेदभाव त्रिगुणा-
चा रज तम सत्त्वाची आरती वो । ऐसें जाणोनी केली उभवणी ।
द्वैत साहनी । परी तो मनीं एक हरि अंकिला । तुज म्यां फुलवरा
बांधिला ॥१॥ जय जगदंबे पूर्ण कदंबे जगउदबोधें देह तुज
अर्पिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥४०॥ आई भवानी थोर
जाणोनी तिज म्यां उपासिलें वो । हातीं देऊन परडीं तिनें मज भिकेसी
छाविलें वो । खुळा पांगुळा करुनी आपणां जवळीं बैसविलें वो ।
उदो अस्तुचे भरें । गरगरा फिरे । भूत वावरे तो मज व्यर्थ शीण
वाटला ॥२॥ खंडोधासी नवस करुनी मुरळी होउनी बैसलें वो ।
आपुले जे कां सखे सज्जन ते विवंचुनी भरीं भरले वो । घारी मा-
गतां पोट भरेना बहु भ्रम पावले वो । श्वानाचीये परी । वृथा गुर-
गुरी । जाय चाचरीं । परी तो हरि नाही देखिला ॥३॥ माझे घरीं
पाहुणा भैरव येउनी बैसलां वो । त्रिगुणाचा त्रिशूळ घेउनी प्रपंच
विस्तारिला वो । जोगी बलाउनी पतर भरुनी भराड म्यां घातिला
वो ॥ ऐशीं वरदळें । सोशिलीं बळें । जालीं निर्फळें । सुखाचा लेश
नाहीं देखिला ॥४॥ मुंजावाची डांक घालुनी मेसाई आळविली वो ।
त्रिगुणाची तिवई करुनी ल्यावरी बैसविली वो । धूप दीप नैवेद्य
दाउनी पंचारती केली वो । तिनें मज नाडिलें । दुःख भोगिलें ।
सुख नासलें । मग म्यां ढकळून दिलें तिला ॥५॥ ऐशीं दैवतें केलीं
अनंतें नवस बहु फेडिले वो । परि ते फलकट जाले शेवटीं गळां ये-
उनी पडिले वो । बहु जाचिलें दुःख भोगिलें चौदिसां व्यापिलें वो ।
जालें मी उदास । धरली कास । सोडुनी आस । पंढरी पाहून जीव

नमूद केलेहया दि
उशीर झाल्यास प्र
झाले. (This b
le last marked
iod of delay w

माझा हर्षला ॥६॥ वैकुंठीचे निधान त्याचे असतीजे प्रियकर वो ।
त्याची साठ पडली तेणे दिधला अभयकर वो । त्याचे संगती गेलें
भक्तीनें देखीलें भीमातीर वो । परात्पर सोयरा । पुंडलीक बरा ।
दिधला धारा । तेणें मज बुडतां हात दिधला ॥७॥ डोळा घालुनी
अंजन घेउनी गेले मज राउळीं वो । विदेवरी जगदंबा एकाएकीं
नयनीं देखिली वो । मनोभाव वरदळ वृत्ती देहाची खुंटली वो ।
एकाजनादर्नी भलें । द्वैत हरपलें । ऐक्य संवलें । जन्ममरणाचा
पट फाटला ॥८॥

गांवगुंड.

३९३४. अरे अरे गांवगुंडा । क्षीरसागरींच्या गुंडा । हातां
घेळूं नको धोंडा । भुलविशील गांवच्या रांडा । तर तर उगाच रा-
हिरे गांवगुंडा ॥१॥ देशोदेश देशांतरीं । आमुची गारुड्याची थोरी ।
तुझ्याच गांवची नवरी । शेलकी मुसलमानाची पोरी । ती दासी
करीन आपुल्या घरीं रे रे गांवगुंडा ॥२॥ गांवगुंड बोले रे चावटा ।
पोरी नेता लावीन तुला तीन वाटा । तुझ्या कंबरेचा मोडीन कांटा ।
रिकामा नको आणूं रे थाट गांवगुंडा ॥३॥ अरे गारुड्याच्या पोरा ।
कारिका लावितोस दरारा । तुझ्या आईबापाला होता का धारा ।
म्यां सत्त्वगुण सोडिला बार । ह्यापून हा जगदंबर पसारा । आवर
कों रे गारुड्या ॥४॥ धेड मांग कितीएक आले । आणि येवोनियां
कितीएक गेले । ते जन्ममरणा विन्मुख झाले । एकाजनादर्नी
निवांत राहिले रे गारुड्या ॥५॥

३९३५. अरे अरे गांवगुंडा । तुझा बहुत ऐकतों झोंडा । जें
येतें तें बोलतों तोंडा । हें मज गारुड्यापुढें चालणार नाही रे ॥१॥
काय रे गारुड्या बोलला । तुझें आत्मज्ञान टाळक आहे मला । तूं
कोणत्या गुस्पाशीं खेळ खेळला । उगाच हांकारानें पिंवळा जोधळा
केला ॥२॥ पिंवळा जोधळा केलास जरी । तरी माझी विश्वा पंचा-
क्षरी । जा जा ऐक फुक मारीन तरी । तुझ्या काळजांत घालिन
सुरी ॥३॥ तुझ्या सुरीचें प्राणी करीन तरी । नाहीं तर तीच खुप-
शिन तुझ्या टिरीं । बोल बोलशील राहिल उरी । गोष्ट पहा पां ॥४॥

गारुडी आह्मांस काय । आम्हीं दोघांचीं पोठें भरीत आहे । जी धर्मास देईल माय । ते खाऊन चाले उपाय । एकाजनादेनाचे पाय । निवांत राहारे गारुड्या ॥५॥

३९३६. सहुरु विप्रहरु ब्रह्म लंबोदरु भावें केला प्रणिपातु । भक्ति सरस्वती चैतन्य शक्ति तिचा मी झालों अंकितु । संत स-
ज्जन जनीं जनार्दन अवधान त्यासी मागतु । गारुडाची गती गार्हान
तुम्हांप्रती सादर परिसा दृष्टांतु ॥१॥

जा जा जा रे जा जा जारे जा वादी वादका कायसा तुझा पाडु ।
तुजधरी बोधे दोघुक वाहील घेईन मागला सुद्ध ॥१०॥

अहं गांवगुंड वादक खरा परदेशी बोध दुसरा । संत सभेपार्शीं गर्जत
आलों आमुचा निवाड करा । बोधातें देखुनी वादक कैसा क्रोधें कापे
थरथरां । हा जीव हत्यारा येथें कोठें आला दांत खाय करकरां २
या या या रे या या यारे या मदगर्वीं हो भिऊं नका तुझीं
पोटी । केवळ ज्ञान तें विषयीं वेंचले बोधाची कायसी गोष्टी ॥१०॥

पंचभूतांमाजी अहं गांवगुंड ब्रीदें वाहे वितंड । देहबळें कैसा
सबळ जाला आकळिलें ब्रह्मांड । जो जो भेटे त्यासी पंचभूतें लावी
जितिले वादी उदंड । त्यावरी बोधें विडा उचलिला ठेंचिन तयाचें
तोंड ॥३॥ जा जा जा ॥

चैतन्याचा यावा आणुनि देहभावा बंदीं म्यां घातलें जीवा ।
त्याचें सोडवणें थोरथोर आले न सुटे तयान्या देवा । देवां दानवां
दैत्यां मानवां न साहवे माक्षा यावा । विवेकासारखा बंदी म्यां
घातिला बोधाचा कायसा केवा ॥४॥ या या या ॥

विवेक बंदी हे मिथ्या उपाधी विवेकीं बोधिली बुद्धी । जीवा
जीवत्व बंधन तें मिथ्या ज्ञान तें विवेक छेदी । इंद्रियांचें कर्म न
कळे तुज वर्म विवेकीं विषयसिद्धी । अहो भुली तू जालासी वादका
जितिलासी त्रिशुद्धी ॥५॥ जा जा जा ॥

विषयाची उंडी लावीन तोंडीं पाडीं त्याची मुरकुंडी । उंडी स-
गळी गिळी ऐसा बळी कोणी नाही ब्रह्मांडीं । इंद्र पराशर ब्रह्मादि
शंकर लोळविली थोरथोर धेंडी । तेथें बोध ते वापुडे कायसे मज-
पुडें केंचि राहे पडिपाडी ॥६॥ या या या ॥

कपिलें हनुमंतें भीष्में नारदें गट केली तुझी उंडी । राज्य कल-
नियां विवेही जनक उंडी केली तेणें मुंडी । शुक्रदेवें तुज रंभे देखतां
मारिलें तोडींच्या तोंडीं । एवढी मज बोधाचि ख्याति मा केंवि
तुकसी तूं पडिपाडी ॥७॥ जा जा जा ॥

कामाचा चेडा लाविन पुढा हालों नेदि मागा पुढा । समूळ काम
गिळीं ऐसा बळी कोणी नाही निघडा । संन्यासी वनवासी दिगंबर
तापसी भेणें रिघति गिरीकडां । तेथें स्वप्रदृष्टि खरकोटि लंगोटी
वियाचा होतसे सडा ॥८॥ या या या ॥

तुझ्या कामाची गोष्टी समूळ खोटी परतोनि पाहे पां दिठी ।
आत्मा आत्मी मुळीच नाही काम क्रिया केंवि उठी । विषयाचें गोड-
पण तेंचि ब्रह्म पूर्ण हें न कळे कामकामाटी । कामाचा निजकाम
जाला आत्मराम चेडा उपडिला ब्रह्मदृष्टि ॥९॥ जा जा जा ॥

क्रोध हैसासुर करी गुरगुर लाविन तुझे पाठी । जिव्हारि शेंबेल
कवणा न सुटे मारियले जगजेठी । दुर्वास कापिलमुनि बळें घोळ-
सिलें सनकादिक बैकुंठीं । तथा क्रोधापुढें सदा बोध दडे त्यासि
कोण आणी दृष्टि ॥१०॥ या या या ॥

माझी शांति गाय तुझा क्रोध खाय त्याचें तूं बळ वानिसी ।
शांतिचेनि मंत्रें मंत्रूनियां कीं पंचाक्षरी केले ऋषि । बद्विनारायणा
पुढें सदा क्रोध रडे तैं तूं काय जालासी । कामक्रोध जित भीक्षुनें
धरिलें आतां तूं कोठें पळसी ॥११॥ जा जा जा ॥

ममता लाठी अत्यंत खोटी फोडिन तुझी घाटी । हे लाठी
उपडी अथवा तोडी ऐसा नाही जगजेठी । माझें ज्ञान मोठें तुझें
ज्ञान खोटें ममता ठाकिले कोट्यानकोटी । ममतेपुढें बोध बापुडें
पळाल उठाउठी ॥१२॥ या या या ॥

देहीं देहाची ममता माझें माझें क्षणतां कोण तूं नेणासि फुडें ।
देह तंव बापुडें अचेतन मडें माझें कोण म्हणे कुडें । मूळ मुळीं
पाहातां देहीं देह मिथ्या ममता समुळ उडे । ममतेचें बळ पडिलें
पोकळ लाठी स्वयें उपडे ॥१३॥ जा जा जा ॥

मोहाचें खेडें पाहातां कुडें मरण आलें रोकडें । विवेकाचें बळ

मोहेंचि सकळ आवरिले धडफुडे । मोह विकल्पें गाढा लाविल्या
फुडा बोध काय बापुडें । विकल्पाचा मारा बोध केला पुरा जैत आलें
आढ्यां गाढें ॥१४॥ या या या ॥

विकल्प बळें मोह सवळ सांगसि तयाचें रूप । हें बोलणें फुडें
समुळ कूडे न कळे मोहो स्वरूप । संकल्प विकल्प मनाचें रूप मन
तें स्वयें चिद्रूप । चिद्रूपा पुढां मोहाचा रगडा खेडें मोडिले सहित
विकल्प ॥१५॥ जा जा जा ॥

असत्याची कडी लोभें कडे गाढी पाडितां पाडीन बुडी । सत्य
वादी परम द्वाणविता हे धर्म त्यासीहि चढली फुडी । असत्याचि
गांठी बांधिली सृष्टी ते गांठी कवण सोडी । असत्याचे बळें जहालें
प्रबळ बोधाचे दांत मीं पाडी ॥१६॥ या या या ॥

आहे तें न देखे नाहीं तें देखे त्या नांव असत्य पाही । रज्जु-
सपें खादला कोण पां मेला हें समुळ मुळींच नाहीं । असत्याचीं
गोठी समूळ खोटी तेणें तूं जिंकिसी कायी । सत्याचेनि बळें बोध
प्रबळला जिवेंचि मारिला ठायीं ॥१७॥ जा जा जा ॥

दातेविण नुसधि प्रमदा व्याधि लाविन आधोद्वारा । दृष्टिचि
देखतां जिचें विख चढे भुलविलें सुरनरां । विखाचि लहरी चढे
घरोघरीं कांपताती थरथरा । व्याधीचेनी विखें जितिला देख बोध
मारिला पुरा ॥१८॥ या या या ॥

प्रमदा व्याधी अधो संधि अधःपात्याते बाधी । देहावयव
प्रमदा नांव हे आत्मत्वीं नाहीं शुद्धि । प्रमदा बोध नाहीं प्रबुद्धा हें
तंव वेद प्रसिद्धि । बोधें वादक तळासि आणिला मारिलासि
विशुद्धि ॥१९॥ जा जा जा ॥

बोधा तुजें बळ कळलें सकळ गुरुत्व तुझिये गांठी । गुरुशिष्य
म्यां धनलोभासाठीं जितिले कोट्यानकोटी । धनलोभावरी गुरुचें
आसन शिष्य सोडी त्याच्या गांठी । गुरुशिष्यामाजी विकल्प नांदे
बोध पळे उठाउठी ॥२०॥ या या या ॥

गुरु शिष्याचा भेद छेदी बोध धनलोभाचा छेदी कंव । धन
मान प्रतिष्ठा केवळ विष्टां हाही झाला प्रतिबोध । गुरु तो नैतन्य

शिष्य तो चैतन्यधन दोही मुळींच नाही भेद । वादका विरुद्धें सोड-
विला रंगी गर्जत उभा बोध ॥२१॥ जा जा जा ॥

मजपाशी चांग अनंत एक नाग लावीन तुझे जिब्हारी । तो
झोंबल्यावरी सगळे गिळी आंत बाहेर नुरवी उरी । याचेनि बळें
वादक जिकिले विजयी झाला चराचरी । नाग देखोनियां वादक
आकें भेणें कांपे थरथरी ॥२२॥ या या या ॥

जिवित्व सांझुनि शिवत्वामाजी वादके लपणी केला थारा । अंग
लपवूनि डोळा चुकवूनि दडोनि ठेला पुरा । तेथ सदुरु कृपा शोधूनि
पहातां धाके कांपे थरथरा । सवळ केवळ परदे तोडूनि देहा
नागविला खरा ॥२३॥ जा जा जा ॥

वेदा वादाचा डायुक वाजत होता त्याचा त्यानेंचि सांडिला
नाडु । शब्द होता तो निःशब्द झाला सहर्जी खुटला अनुवादु ।
वादकाचा सखा जिवलग देखा जिवेचि मारिला भेदु । साधनाच्या
कोठी सरल्या आटाआटी विजयी झाला बोधु ॥२४॥

जाजारे जितिलें बोधें वादें बोधिला अद्वैत वदे । जिव शिव
पदें जिणोनियां कीं आनंद कोदे आनंदें ॥धु०॥

अहं सोडूनियां सोहं भावें वादकें बोधाचे धरिले पाय । शरण
आलों आतां माहं नको केवळ तुसी मी गाय । गाय गाय गारुड
गाय । त्यासी मी मस्तकीं वाहे । बोधा वादा दोघां ऐक्यता झाली
समाधानें सुख होये ॥२५॥ जा जारे जितिले० ॥

शरण आले त्यासी मरण नाही बोधें आर्ळिगिला अहंभाव ।
संकल्प विकल्प जन्मजरादुःख दरिद्र केलें वाव । स्वराज्य
देजनि स्वपदीं स्थापिला फिटला देह संदेह । एकाजनादर्दानें ऐक्यता
पावोनि ब्रह्म झाला स्वयंमेव ॥२६॥ जा जारे जितिले० ॥

गारुडी.

३९३७. संकासुरानें तप करून । केलें ब्रह्मचाचें आराधन ।
तेथें वेद मूर्तिमंत जाण । संकासुरास नव्हतें मरण । आकाशीं जळीं
काष्टीं जाण । असा वर दिधला होता महान परमेष्टीनें ॥१॥ अरे
रे वेद नेले चोरून । शंकासुराचा वध करून । चारी वेद आला
घेऊन । गरगर चक्रकार भवंडी ॥२॥ अधोर दैत्य मातले जाण ।

धरा रसातळास नेऊन । कूर्मरूप घेतलें विष्णूनें । मेरुमांदार टाकिले
 घुसकून वासुकीची बराडी करून । नवदा रत्नें काढिलीं कोण कोण ।
 आललळ त्यांचीं नांवे भिन्न भिन्न ॥३॥ वराहरूप घेउनीं हरी ।
 क्षिती घेतली दाढेवरी । महा बलाढ्य वराह हरी । दैत्य दानवांचा
 संहार करी ॥४॥ गुरगुर धरा तारिली कीं यांनें । हिरण्यकश्यप
 मातले जाण । देश बांधून त्रिविधतापानें त्यासी नाहीं जन्ममरण ।
 घरीं दारीं मृत्यू नाहीं झणून । जळीं काष्टीं पाषाणीं जाण । प्रल्हाद
 पोटीं आला जाण । भूमार हरावया कारण । स्तंभीं प्रगटला नारा-
 यण । अरे रे रे उदर टाकिलें चिरोन ॥५॥ पांचवा अवतार
 जाण ब्रह्मचारी । उभा राहिला वळिच्या द्यारीं । दान मागे श्रीहरी ।
 बळी पाताळां घातला द्यारीं । बाण माहति वामनेत्र छेदिला ।
 तरतरतरा माक्षा गारुडी वोरपुरा ॥६॥ सहावा अवतार झाला
 परशुराम । एकविस वेळां निक्षेत्री धरा जाण । केली माझ्या स्वा-
 मीनें शीर मातेचें उडवून । साच केलें पितृवचन । कामधेनुसी
 आला घेऊन । पहा पहा कीर्तनें भरलें त्रिभुवन ॥७॥ सातवा अ-
 वतार अजनंदन । त्याचा पुत्र रघुपति जाण । केलें अहिल्येचें उद्ध-
 रण । उदकावरी पाषाण तारून । कुंभकर्ण इंद्रजित जाण । अततता
 घेतला रावणाचा प्राण ॥८॥ आठवा वसुदेवाचा नंदन । त्याला
 कंसाचें बंधन । सात गर्भ बाधिले त्याणें । महामाया आठवी जाण ।
 यशोदेचे उदरीं घालून । बंदीं उपजले आपण जाण । द्वादश कळा
 छेदून । केलें नंदाचें मोचन । गोकुळां घालवा नेऊन । तेथील माया
 आणिली उचलून । अष्ट वर्षे निवांत जाण । तुम्ही आतां सुखी
 रहाणें । कंस चाणूर मारीन । शिशुपाळाचा घेईन प्राण । मग ठेवीन
 धनुष्यबाण । देवकी तुझ्या गळ्याची आण । आजपासून पांच व-
 र्षांनें । एकदां भेटी देईन जाण । तोंवरी स्थिर करा मन । आतां
 करतो तुमचें ध्यान ९ नववा उभा विदेवरी । काय वर्णाची त्याची
 थोरी । मौनरूप धरून हरी । दोन्ही कर कटावरी । दृष्टि नांसात्रीं
 ठेविली सारी । भक्तजनांस कृपा करी ॥१०॥ दहावा कलंकी होणार ।
 अश्वगमन करील सार । चंद्र सूर्य वुडेल आकार । मग कैचा चरा-
 चर । एकाजनादेन झणे कोण पाहणार ॥११॥

३९३८. यारो देखेरे देखो गयबी गारुडी आया ॥ध्रु०॥ पहिला पहिला कछु नही देखे । निराकार निजरूपा । अलेख हातमो पलख बतावे । माया सगुन हंपा ॥१॥ चल चल चल चल । री री री री गा गा गा गा । वा वा वा वा ॥२॥ सात सैली उपर विवेक समला शम दम छोडा । ग्यान ध्यानसो बांधा रुमाल समला सबही जोडा ॥३॥ अनुभव नगर उपर गाजे विद्या वेद पुराना । सोहं शब्दका बाज्या वाजे नाग सुरस नाना ॥४॥ एक दो ती मिलके पांच पंचीस का बाणा । बत्तीस मिलके तेहतीस होके उसका खाना खाना ॥५॥ क्षनका हुनेर क्षनमोही लाया क्षनमो क्षन जोडे । ऐसा हुनेर कहे जनार्दन एकनाथकु थाडे ॥६॥

३९३९. बाजे घरख्याले घरख्याले । नजर करो माबाप ॥१॥ भाव भगतसे खेल हमारा । तुम देखो सावकाश ॥२॥ मीठा खेल मीठा खेल लुगाहै नीरधार । मीठा छोडकर पकरा संसार ॥३॥ एका जनार्दनका बंदा । हातमो काला साप बांधा ॥४॥

३९४०. अब्बल याद करो वस्तादकी । गुरु पीर पैगंबरकी । और याद करो करतारकी । जिन्ने मडान पैदा किया है अब्बल देखो ये कथा । उसे नाम नथा । नाम दरम्याने पैदा हुवा । चल चल । अब्बल तो एक । एक सो दोन । दो सो तीन । ती सो चार । चार सो पांच । पांच सो पंचीस । पंचीस सो छत्तीस बनाया है ॥ छत्तीस का बी एक न्हया है । सो गुरु गारुडी कूं याद है ॥ और देखो कैसा खेल बनाया है । चल चल चल । क्रोध का बिच्छु बाहेर काढा । उसका बीख शिरकु चढा । जपी तपी संन्यासी की खोड तोडा । समजके देखो भाई बिच्छुनें नांगी मारारे मारा ॥ छनननन कहने लगा । चल चल चल । ये देखो बाहेर निकाला । काम विषयका साप । तमाशा देखो मेरे बाप । बिनंदा तोसे काटे आपे आपे । अरेरेरेरे । काटा रे काटा रे काटा । नजर ध्यान करो रे नजर ध्यान करो । सो साप दूर करे । चल चल चल । ये देखो ममता नागन आयी रे भाई आई । तिनें तो डंख मारारे मारा । ठनननन । भागोरे भाई भागो । दवडो रे दवडो रे । गुरुके चरनपर दवडो । तो

ऐसा करू की गुरुके पात्र कबीना छोडो ॥ व्हां कोईका न चले ।
 ममता नागनका जहर बुरा है । वो कैसी चलती है । सो बडे बडेसे
 लढते है । वो ना लडे ऐसी हिकमत बताऊं तुमकूं । सुनोरे भाई
 सुनो ॥ गुरु पीरके हातका मोहरा । तुम्हारे हाथ चढे दुनेदारा ।
 तो नागनका तुडे धारा । सो कबी आवने नहीं पावे ॥ मना मनशा
 साप करो । शांती पेटारेमे वुसकु डारोरे भाई डारो । बाहेर तो
 विवेक शिक्षा मारो । जीव और तंन । ईस दोनो मुवेकु । ऐसा
 करके गुरुके चरनपर । रात और दिन खेलो ॥ जनार्दन गुरु गारु-
 डीके पास । व्हां तुम करो खेल । खेलते खेलते हो ज्यायगा आलक्ष
 आफेल । एका हांडीबागकुं दिया खेल । सो होगया आलक्ष खेल १४

३९४१. आदि पुरुष निर्गुण निराधारकी याद कर । मेरे गुरु
 परवर दिगारकी याद कर । जिन्ने माया अजब बनायी । उस
 वस्तादकी याद कर । गैबी खजिना हामना दिया । उस साहेब की
 याद कर । संत महंतकी याद कर । गुणी गुणवंतकी याद कर ।
 श्रीभगवंतकी याद कर ॥ जोग जुगत का बांधा तोडा । शमदमका
 सीरपर समला छोडा । समता सोही सुहावे बुरा । गुरु गारुडी वीर
 पुरा ॥ नैन चौरके पैन्ही मुद्रा । कान फारके खाये निद्रा । अनुहात
 ध्वनी धुमक बाजे । नाग सुर धुनुक गर्जे ॥ चल चल चल चल ।
 निरंजन जंगलके जिवडे । खेलना होय तो उलट दृष्टीसे खेल ॥
 आबी करंगा तेरा तमाशा । पैल तेरी मुंडी काटुंगा । साप सन्न
 भुले बिनु किडे । प्रपंचके कोठरीमे आके पडे । बडे बडे जनावर
 पाले । हारे लाल सफेत । उजले काले पिले भले बे भला ॥ हांडी-
 बाग । अभिमान जिवडे झुड मुठ चिपीच लडे । नहिं कहूं तो
 ब्रह्मांड काटने दौरे । देखो मिया हाय हाय हाय ॥ डंख मारा बे डंख
 मारा । सो वडे बडेकु नही उतारा । जब गुरुग्यानका लगया मोहरा ।
 जहर उतारा ॥ देखो मिया । बाजेगिरी विद्या खेल । हांडीबाग बड़ा
 आलबेला । हात हालावे पांव हालावे भाले भोले लोक भुलावे ॥ आवे
 हांडीबाग । बाप बड़ा क्या बेटा बड़ा । बेटे आगे बाप खड़ा ।
 गुरु बड़ा क्या चेला बड़ा । चेले आगे गुरु खड़ा । चेला तो प्रेम

महेलपर चढा । धनी बडा क्या चाकर बडा । चाकर आगे धनी
 खडा । सास बडी क्या बहु बडी । बहु आगे सास खडी । बिबि
 बडी क्या बांढी बडी । बांढी आगे बिबि खडी । निराधारकी लेकर
 छडी । बीबी खसमके छातीपर चडी ॥ तैं बडा क्या मैं बडा ।
 मेरे आगे तैं खडा । तैं नहीं मैं नहीं । आलम छाया मेरे गुरु ॥
 ग्यानीकु ग्यान लगाऊं । लोभे आंधेकु उडावु । फुक मास तो जा
 जा जा जा ॥ बोधके पहाडपर जा । बचया जाहां आना नहीं
 ताहां ज्या । मेरे सहुरु दाताकु शरन ज्या । मेरे सहुरु दाताकी
 इतनीसि लकरी । मूल मंतर हातमो पकरी । जीदर दौरा उदर
 दौरा । फेर देखे तो मेरी मेरे सात ॥ देख अथी कलंगा खवूतरका
 तमाशा । विन परसे उडता है कैसा । खेल खेलते आवियेके खलि-
 तेमे घुसा । बाहेर कैसा आवेगा ॥ आवबे आव बाहेर आव । जिसे
 नही हात ना पाव । जिसे नहीं गांव ना ठाव । जीसे नहीं रूप
 रेखा नांव । भावना आभाव कछु नहीं ॥ धीरे धीरे तेराबी मंतर
 बोळ् । लिंगदेहकी गांठ खोळ् । एकयार ऐसा खेल खेळ् । कीं मेरे
 बडे बडे खेलेथे ॥ हा तो एक एक के दो । दोके तीन । तीनके
 चार । चारके पांच । पांचके पचीस । पचीसके छत्तीस । छत्तीसका
 एक । एकवी नहीं । तो एकाजनार्दन देख ॥१॥

३९४२. चल चल चल । निरंजन जंगलका आया खिलारी ।
 लिया हातमो खेल पेटारी । कालीकल बाहामो डारी । सक्का मुसा-
 साब घुसारी । हा हा हा हा हा । चुप बैठ चुप बैठ । हा नहीं हूं
 नहीं । कछु नाद बिंदु कला जोती । आदी मदी अंती कछु नहीं ।
 चुप बैठ चुप बैठ । आपने जागा चुप बैठ ॥ कहना तो कहना मनहीं
 बैठे आराम । आलखमो लख लखमो आलख । तो होना एक लख
 लख । ए हुन्नर मेरे गुरुपरने बताया । आहां ब्रम्ह भैदान छोटेमे
 बडा सारी । और बाजेगार खडा । ढो ढो ढो ढो सोहो साहो । ढोल
 पीटते है । नाथ गरुडी बीर पुरा है । ओ खेलका वो खेल करत है ।
 ओ प्रेम पोगडा हांडीबाग बडा हार्द है । आवे हांडीबाग तू क्या
 क्या बाता शीको है । बाबा मैने तो खेलका खेल गट करा है ।

आरे तेरे नानीका शीर काला । आरे हांडीबाग । तो आहाजी ॥
 तूं कथा क्या खेल सीको है । और कछु खेल खेले गा । तो
 आहाजी । गुद पीर पैगंबरकी याद कर । तो आहाजी ।
 नजर कर नजर कर नजर कर । ज्याके व्हां सयके आ-
 खेर होत है । उसमे सयकी पैदास है । चल चल चल ये देख
 राधा मावशी तेरेसे नचत है । क्या क्या खेल तेरेसे करत है ।
 ले इसेवे डार । और ऐसा खेल खेलके । हामारे बडे बडे खेलते
 है । ये देखो हीरेकी खानी निकालत है । आवल फतरा । फेर
 हिरा । फेर देखो तो फतरा का फतरा । तीन लोककुं बुजे नहीं ।
 समज पडके गला होत नहीं । सौसारके बजारमे बडे बडे डुवते है ।
 ये देखो रुपया बनते है । आधल एक । एकेके दोन । दोन के तीन ।
 तीनके चार । चारके पांच । पांचके पंचीस बनाया । पांच पांच
 मिल गये । हाम आकेलका आकेला रखा ॥ चल चल चल । निरंजन
 जंगलसे बडा आया । ब्रह्म भवजीबडा निखारत है । फडाके मज-
 थमसे धुस धुस फुस फुस करत है । ले इसेवे डारु । और ऐसा
 खेल खेल् । ओ खेलकू बडे बडे दाता देखते है । चल चल चल
 चीपडीके पोगडे । बड्या बड्या बाता करत है । बडे बडे तो भागये ।
 तेराही व्रीद छीन लेउंगा । तेरे मूंपर मारुंगा । तेरी ह्यातारी रोवेगी ।
 येहु भेदर तो देख भला । आलललल । सय जगोमे उज्याला ।
 मैं आप आपनेसे भुला । ए कछुं नहीं देख । ये हुनेर तो सबसे
 अच्छा है । चल चल चल । अव्वल एक । एकेके दो । दोके तीन ।
 तीनके चार । चारके पांच । पांचके पंचीस । पंचीसके छत्तीस । छत्ती-
 सके चाळीस । चाळीसके ऐंशी । ए कछुं नहि देख । एकाजनादनके
 पांव पकडकर बैठा है । सदोदित नाम गावत है ॥१॥

हापसी.

३९४३. ख्याल कीया मच्छलीवाले वल्ले । दर्याव धुंडे गोविंद
 महंमद । खेल खिलाने आया महंमद ॥१॥ सातोहि दर्याव एक
 भये । जब लावो चारो बेद महंमद । कच्छरूप सुहानवल्ले । चीप
 पकरी मिठी महंमद । जपतप जमीन दलमल वल्ले । उसे पिटकात

किया महंमद ॥२॥ मेरा दाता सुवर अगला वल्ले । जंगल जंगल
फिरे महंमद । जब तब कछेहु बोली वल्ले । उसे मातबरा दात
महंमद ॥३॥ देवम्याने नरसिंग बडा वल्ले । भेदा मरगजस्तंभ
महंमद । हिरण्यकशिप दैत्य मारा वल्ले । राखा भगवत प्रल्हाद महं-
मद ॥४॥ खुजी सुरत ठेंगणी वल्ले । फेर फकैरी हाल महंमद । बली-
राजा सच्च आगळा वल्ले । उसे राज दिया पाताल महंमद ॥५॥
परशाराम साको मारे वल्ले । फत्ते किया वापका बचन महंमद ।
एक अगरे वीस झगरे वल्ले । तब किया चकना चूर महंमद ॥६॥
दशरथा राम राना वल्ले । देव छुडावे बंद महंमद । लंकापत
रावन मारा वल्ले । राज्य दिया विभिषण महंमद ॥७॥ नंदया
चरका कान्हा वल्ले । खेले जमुना तीर महंमद । कंस मामाकु
मारिये वल्ले । राज्य दिया उग्रसेन महंमद । आसके बाजी यं कहे
वल्ले । सात सुहान ग्वालना महंमद ॥८॥ मेरा दाता चुपे बैठे वल्ले
उसे कहे सिद्ध साधक महंमद । उनका नाम जगन्नाथ वल्ले । सब
घटमो विराजित महंमद ॥९॥ मेरा दाता घोडा चढे वल्ले । उसे
लोक कहे कलंकी महंमद । एकाजनार्दनी यं वकर बोले । तेरे दि-
दारकी भुक महंमद । खेल खिलाने आये महंमद ॥१०॥

फकीर.

३९४४. भला संतनका संग । खावे निजबोधन की भंग । सदा
आनंदमो दंग । ऐसा मलंगफकीर ॥१॥ ग्यानके भैदान खडे ।
समदमसें आन लडे । बहोताके तखत चडे । ऐसा मलंगफकीर
॥२॥ किया संतनका हुमाल । मेरा तुटा बहु जंजाल । ऐसा एक-
नाथ कंगाल । ऐसा मलंगफकीर ॥३॥

३९४५. देखोरे साईं देखोरे साईं । विटपर खडा रहीया भाई
॥१॥ फकीर मौला सब दुनयाका नाम विठ्ठल साचा । बडे बडे
भगत आवे बोलवाला वाच्या ॥२॥ सिद्धन सांधन कोइ नही जाणो
जाणो विठ्ठल साईं । एकाजनार्दन होरी पुकारे गांवो थांके पाथीं ३

३९४६. दिलमो याद करोरे । जनमका सारथक करोरे ॥१॥
सारे दीन करत पेटखातर थंदा । विटल नाम लेवत नहीं केंवरे

तू गधा ॥२॥ जमका सोटा बाजे पीठपर कोइ आवे नही सात
एकाजनार्दन नाम पुकारे करो हरिनाम यात ॥३॥

३९४७. हजरत मौला मौला । सब दुनया पालनवाला ॥१॥
सब घटभो साई विराजे । करत हय बोलवाला ॥२॥ गरीब नवाजे
मैं गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥ आपना साती समजके
लेना । सलील वोही अल्ला ॥४॥ जीन रूपसे है जगत पसारा ।
वोही सल्लाल अल्ला ॥५॥ एकाजनार्दनी निजवद अल्ला । आसल
वोही विठपर अल्ला ॥६॥

३९४८. पंच तत्त्वका शोध करीयो । मूळबंद अकुश खोचीयो ।
पांच पांचके पचीस पचीयो । ग्यान ध्यानसो धीर मच्यार्ई ।
॥१॥ फकीर हय भाई ॥ध्रु०॥ गलेमो सैली हातमो झोली । अतु-
हत लंगर नामकी पोली । गुरुग्यान मनसे झोली । आशा छांड
धीर न छांडीयो ॥२॥ लकडा मैने जमान पकडा । कामक्रोधका
तोडा झगडा । पंच तत्त्वका माह भोसडा । अभिमानका धीर छोडा
॥३॥ दश दरवाजे कोंड करलीयो । सब इंद्रिये एकधीर धरीयो । गुरु-
चरण हमे सिरपर धरीयो । एकाजनार्दनी मन थीर करीयो ॥४॥

३९४९. दीलका हामने पछानावे । कायकु सोंग वतातावे ॥१॥
जीदर उदर देखो भरीयो सबघटा । अल्लाअल्ला करकर खावन
मागें मीठा ॥२॥ एकाजनार्दन पग धरत है । कहे बीठल बीठल अल्ला ३

३९५०. सफेत कलंदर फकीर । बावा सफेत कलंदर फकीर
॥ध्रु०॥ कामक्रोध मदमत्सर काटो । उन्मनी ज्याघर बैठो । मारो
आसन बैठो । त्रिकुटपर करनारकी जिकीर ॥१॥ अंदर भग-
वा कियोरी बावा । जोग जुगुत भरपाई । अल्लाके नामपर लागन
लगाई । चुकी कलमपर लिखीर ॥२॥ ऐसी फकीरकी थोरी ।
बावा जात कूल सब तारी । जनार्दनका एका कहत है साधो ।
सीताराम गुरु पीर ॥३॥

दरवेश.

३९५१. अल्ला तुही तुहीरे । नवी तुही तुहीरे ॥ध्रु०॥ हमही
मुंडा तुमही मुंडा मुंडा तेरा बाप । तेरे बापने गद्दा चौदा हमकू

लागे पाप ॥१॥ बगलम्यानें तबल बाजे घरमे नही कोई । खाली
हंडा चुवा बजावे । नाचन लागे डोई ॥२॥ सब देवनमें ब्रह्मा
बडा पढता चारी ब्रेद । सरस्वतीसे हाल हुवा जब ब्रह्मा बेटी चोद
॥३॥ डवळा गिरी पर्वतम्याने शंभू करता तप । भिङ्गिणीकी गांठ
पडी जब तप हुवा गप ॥४॥ प्राराशरकी चुनी उठी डिवरन लगी
मिठी । जमुनामे संग भयो जब ब्यास ब्यास कर उठी ॥५॥ नारद
बडा जगद भारी औरत भागे दान । साठ संवत्सरके लडके क्रिये
होगये दानादान ॥६॥ गोकुळम्यानें राज करत है नाम रखा गिरि-
धारी । सोला सहस्र लौंड्या भोगे होय ब्रह्मचारी ॥७॥ मेरे साहेब
उंच माडी कपडा धुवा न जाय । हातका सावण गिर गया तो फिर-
फिर गोते खाय ॥८॥ कपडा फाटे चमडा तुटे होगये सब सायास ।
एकाजनार्दनका बंदा दिलका दरवेश ॥९॥

हुषारी.

३९५२. हुषियार बंदे हुषियार । तेरा तन खबरदार । तुझे
खिलावन एक नार । बतादेव सतरावी । घरपाई है ॥१॥ बडे बडे
साधूसंत । उनसे करले एकांत । बतादेव सिद्धांत । आदिअंत
उनोका ॥२॥ बडी तो सबसी बडी । जाडी तो धरतरीसे जाडी ।
एकवास खन्नकी माडी । गगन बीचमे खडी है ॥३॥ दसवे द्वार
झरोबा । देखले दिदार उनोका । नैन दीन लगावे ॥४॥ ब्रह्मा-
विष्णु बडे देव । अजब गुरुम्यानी महादेव । पाहिये उनोकी ठेव ।
बैठके जग झुलाई है ॥५॥ अलख पुरुषको धुनी । तूया चेत रही
उन्मनी । नहीं आदिअंत पुरानी । पत्नी महाकारण रूप है ॥६॥
अहंनाद निःशब्दमों । सोस लगाईये चषमों । चुनक है मसूरमों ।
झकझक झकाकत है ॥७॥ लखलखाट हिरैकी खान । चकचकाट
को भान । निशिदिन करत ना ध्यान । ग्यान बहोत आये गे ॥८॥
दिल रिसे तो करले धंदा । एकाजनार्दनका बंदा । चुप सोने
सो बताई है ॥९॥

मुंडा.

३९५३. गुरुका मुंडा बडा मुंडा चीपकी कहे बात । सुनन-

वाले बहेरे बाबा दिनकी करे रात ॥१॥ सोही एक मुंडा जेणे आप-
रूप धुंडा । और क्या कहूं जादा चारो वेद लुंडा ॥२॥ आपनी
आपनी राहा चले दिलकु करे पाख । तनक मनन सटोना मुमे
पडेगी खाक ॥३॥ खलक म्याने भरिये खुदा नई जुदा कोय । एका-
जनादैनका बंदा जननमरन खोय ॥४॥

३९५४. दिलकी गाठ खोलो । यारो नाम बोलो ॥१॥ कुइ
नही आवे सात । मुंडे कायकु करे बात ॥२॥ जोरु लरके माबाप ।
सब पसारे हात ॥३॥ हस्ति घोडे पालख मेना । नही आवे सात
॥४॥ दो दीनका बजार यारो । कायकु करता बात ॥५॥ झुटी
काया झुटी माया । झूटा सब दीन रात ॥६॥ एकाजनादैन बोले
भाई । कोही नही आवे सात ॥७॥

३९५५. पलखम्याने चार जुग ज्यावे । तनकी नही भाई बात
॥१॥ देख मुंडे देख । आपना नफा मुंडे देख ॥धु०॥ कृत त्रेत
द्वापार कलयुगका मोठा । चार जुग मुफत गमावे आया मुदलसे
तोटा ॥२॥ कलजुगमो रामबीना तरला कोइ देखो । आलख
आलख सब पुकारे आलख नही कुइ देखो ॥३॥ जपी तपी संन्यासी
पेट खातर फिरते । आसन छांड आलख पुकारे पेटसे सब
मरते ॥४॥ फकीर मौला ब्रह्मान गुंसाईं सबही आलख फुकारे ।
आलखमे लख नही केव आलख पुकारे ॥५॥ एकाजनादैन साच्या
कहे आलख विठल सार । देख मुंडे आपना नफा करो नामउच्चार ६

बुलबुल.

३९५६. लखो बुलबुल है । दाबोजी सुबारखो ॥धु०॥ झूटा
तेरा जप । भात रोटी गप । सदगुरुमें छप । तुझ काल करेगा गप
॥१॥ लगे मुख लिया नाम । आंदर भरा है काम । ऐसा
केव हुवा बेफाम । तुझ कांहा मिलेगा राम ॥२॥ मोकूं आंगकूं लगाया
राख । दिलमो नापाक । ऐसा देखे लख । एकाजनादैनी देख ॥३॥

जोगी.

३९५७. हम तो जोगीरे बाबा संजोगी ॥धु०॥ बहुत दीनके
पुराणे । बिरला बुद्धे कोई लाखोमे । गुरुसाहेब जाणे ॥१॥ जपका

जोगी तपका जोगीना जोगी जुगजुग जीवे । हातमो प्याला लिझा
प्रेमका जोगी भरभर पीवे ॥३॥ जोगीकु धुंडत जोगया कीणे
लछे नही पाया । एकाजनाईन कृपासो जोगी पकरही लाया ॥३॥

नानक.

३९५८. आलख निरंजन नानक आया । नेकी करना आछा है
॥१॥ फेक पैसा फेक यारो । फेक पैसा फेक ॥धृ०॥ माया झोली निरगुण
सैली । नाम माला जपता है ॥२॥ समकी टोपी दमकी कफनी ।
त्रिगुन बभूत चढाई है ॥३॥ जीव शीव दोनो कुंडल पे=हे । अनुहत
टिपरी बजावत है ४ कामक्रोधकी गर्दन मारी । बोध खंडा झलकत है ५
प्रेम कटारी लियी हातमों । लंबंडी साया डरती है ॥६॥ वैराग्य
भाला पडे उजाला । संसारमो तो फत्तर है ॥७॥ तो भवनमां
सौदा बेचे । आशा मनशा धरता है ॥८॥ फेर चौ=यांयशीं आयी
यारो । मूपर जूता खाता है ॥९॥ चारो बरनमो ब्रह्मन बडा ।
घर घर कथा करता है ॥१०॥ नाम बेचकर दाम लेते । उसकी करनी
हराम है ॥११॥ फकीर होकर फिकीर करिता । उसका मूं काला
है ॥१२॥ नाथपंथकी मुद्रा डाली । जगमें सिंगी बजावत है १३
सिंगी नादकुं औरत भूला । वोबी लंबंडा झूटा है ॥१४॥ सं-
न्यास लिया आशा बढाया । मीठा खाना मंगता है ॥१५॥ भुल-
गया अल्लाका नाम यारो । ज्यंमका सोटा बजता है ॥१६॥ शेटे
सावकार माल खजीना । उनमें मगन रहेता है ॥१७॥ जोरु लडके
कोई नही साती । आखर मूमें मठी है ॥१८॥ मानभाव बनेके
काला पैने । छानकर पानी पीता है ॥१९॥ आत्म ग्यानकूं चोर
लुटत है । वो बी सच्चा गध्धा है ॥२०॥ शंख बजावत जंगम
आया । घर घर लेकर फिरता है ॥२१॥ पेटखातर शिवकू बेचे ।
वोबी लंबंडा कुत्ता है ॥२२॥ गोसावी बडा भगवा आवे । जटा
बढाकर रहेता है ॥२३॥ साहा चोरकु जगा देकर । उसके फंदमे
फिरता है ॥२४॥ साहा फेंकेसो साहु बनेगा । नही तो यारो गव्हार
है ॥२५॥ फेक आशा फेक मनशा । लिंदा फेंके सो जोगी है ॥२६
परधन फेक दुजी औरत फेंक । न फेंकेसो चांडाल है ॥२७॥

दंभमान फेक मीपन फेक । न फेंकेसो नकटा आंधाहै ॥२८॥
 साही शास्त्र अठरा पुरान । चारो बेद पढता है ॥२९॥ मावप तो
 कासी तीरथ । उसकु गाली देता है ॥३०॥ साधुसंत घरकु आये ।
 उसकुं तेडा बोलत है ॥३१॥ दीवाना उनका बाप यारो । हात
 जोडकर रहेता है ॥३२॥ नाम अल्लाका कथा सुनेकी । व्हा मुरगी-
 का सोता है ॥३३॥ कामका कुत्ता कसधीन घरम । सारी रातदीन
 जागत है ॥३४॥ इस दुनियामें आया बंदे । अल्ला नामका सौदा
 है ॥३५॥ एक दिन आना एक दिन जाना । दो दिनका सब बजार है
 ॥३६॥ इस नगरीमें सेटे सावकार । बडे मतलबी रहेते है ॥३७॥
 नामकी जोडी करले यारो । चौ-यांयशीं बेडी तुटती है ॥३८॥ तेरे
 नगरीमें नानक आया । पैसा टक्का कूच मंगता नही है ॥३९॥
 भक्ती रोटी भावका सालन । देना मेरेकू सच्च्या है ॥४०॥ एका-
 जनार्दनीं शाही हमारा । नानक उनका बंदा है ॥४१॥ मोक्ष नि-
 शानी लियी हातमो । बैकुंठधाम पढता है ॥४२॥

३९५९. सिरमे टोपी गलेमें सैली । कफनी दाला देख ॥१॥
 फेक दाम फेक । मुजे फेक दाम फेक ॥४०॥ निराकार नाम एक ।
 हामने लिया भेक ॥२॥ सोहंकितो नौबत बाजे । बिरला ज्याने
 एक ॥३॥ शमदमके तो सोट बाजे । कुफर भाग्य देख ॥४॥
 बडानुग्रह देतां नही । नसकु फत्तर देख ॥५॥ बडा सुम बोले नहीं ।
 जुता खडा देख ॥६॥ घुसा आया कपडा जलाया । आग लगी
 देख ॥७॥ ग्यानोबा ग्यानोका घर । गलेमो सिंगी सैली देख ॥८॥
 पैठणमै तो मुजे बेद । रेडा बुलावे देख ॥९॥ पैठण होकर घरकूं चले ।
 पुष्टुकु समाद दीया देख ॥१०॥ ग्यानोबा विष्णूका अवतार । दर-
 बाजे सुन्नका पिंपल देख ॥११॥ निवृत्ति अवतार बाबा आद-
 मका । पहाडमो समाद लिया देख ॥१२॥ सोपान देव तो ब्रह्मा
 भया । भागिर्था लाया देख ॥१३॥ चांगदेव तो मिलने आया ।
 दिवाल चलाया देख ॥१४॥ और नानक नामा दरजी । देव भुलाया
 देख ॥१५॥ और नानक कबीर हुवा । तुजा कमाल देख ॥१६॥
 बडे नानक सांवता माळी । पेट चिरा देख ॥१७॥ और नानक

संजन कसाई । भजनेकू साळीग्राम देख ॥१८॥ गोरोबा कुंभार ना-
नक हुवा । हात तोडे देख ॥१९॥ नानका घर दादु पिंजारी ।
नाम जपता एक ॥२०॥ एक नानक प्रल्हाद हुवा । घापकु मरवाया
देख ॥२१॥ नानका घर विभिषण हुवा । कुल डुवाया देख ॥२२॥
और नानक विसोबा खेंचर । तनके शाम देख ॥२३॥ बडे शहाणे
नरहरी सोनार । सीरपर लिंग देख ॥२४॥ रोहिदास चंभार सब
कुच जाणे । कटोर गंगा देख ॥२५॥ सेना नानक पूजा करिता ।
देवने धोकटी लिया देख ॥२६॥ चोखोवाने देव बटलाया । शिवाल
पकडी देख ॥२७॥ ऐसे नानक बहुत हुवे । अंत न लगे देख ॥२८
ऐसे नानक नाम जपके । वैकुंठ जावे देख ॥२९॥ कासी गया
प्रयाग गया । कर्वत लिया देख ॥३०॥ मथुरा गया द्वारका गया ।
छापा लिया देख ॥३१॥ उसका नाम लेवे नही तो । दोश लागे
देख ॥३२॥ उसके नाम जपके वैकुंठ चढे देख ॥३३॥ एकनाथ
तो एकहि जाने । एका जनार्दनी देख ॥३४॥

३९६०. अल्ला रखे गा वैसाभी रहना । मौला रखेगा वैसाभी
रहेना ॥४०॥ कोई दिन सीरपर छतर उडावे । कोई दिन सीरपर
घडा चढावे । कोई दिन तुरंग उपर चढावे । कोई दिन पावस खासा
चलावे ॥ अल्ला ० ॥१॥ कोई दिन शकर दूध मलीदा । कोई दिन-अल्ला
मागत गदा । कोई दिन सेवक हात जोड खडे । कोई दिन नजीक न
आवे धेडे ॥ अल्ला ० ॥२॥ कोई दिन राजा बडा अधिकारी । एक-
दिन होये कंगाल भिकारी । एकाजनार्दनी करत करतारी । गाफल
केव करता मगरुही ॥३॥

चिरंजीवपद.

३९६१. चिरंजीवपद पाचावयासी । अधिकार कैसा साध-
कासी । किंचित बोलेन निश्चयेसी । कळावयासी साधका ॥१॥ आधीं
पाहिजे अनुताप । तयाचे कैसें स्वरूप । निल्य मृत्यु जाणे समीप ।
न मनी अल्प देह सुख ॥२॥ म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो
म्यां विषय भोगी लाविला । थिता परमार्थ हातींचा गेला । करी
वहिला विचार ॥३॥ ऐसा अनुताप वाहतां चित्तां । वैराग्य-

ये त्याचिचे हातां । त्या वैराग्याची कथा । किंचित आतां पै बोले
 ॥४॥ तें वैराग्य बहुतांपरी । आहे मातूं आवधारीं । सात्विक राजस
 तामस त्रीप्रकारीं । योगेश्वरीं बोलिजे ॥५॥ राजस तामस त्यांग ।
 तेंणें न कळे परमार्थ मार्ग । करावा सात्विक त्याग । सुख अव्यंग
 मग लाहे ६ प्रथम राजस तामस दोन्हीं । अल्प बोलो उकलोनी ।
 जें सात्विका लागोनि । अंतराहुनी ख्यागावा ॥७॥ नेणें वेदविधि
 विचार । नाहीं सत्संग सधर । कर्मभ्रष्ट साचार । तो अपवित्र तामस
 ॥८॥ त्याग केला पूज्यतेकारणें । सत्संग सोडूनि पूज्यता भोगणें ।
 शिष्य समता धरून राहणें । तो जाणणें राजस ॥९॥ ऐसें वैराग्य
 राजस तामस । तो त्याग न माने संतांस । तेंणें न भेटे कृष्ण परेश
 अनर्थासीं मूळ हें ॥१०॥ आतां वैराग्य शुद्ध सात्विक । जे
 जगद्व्यं मानीं यदुनायक । तें तूं सविस्तर ऐक । मनीं नि-
 ष्टं क बैसावया ॥११॥ भोगेच्छ विषयिक । ते जो सांडी
 सकळिक । प्रारब्धे प्राप्त होतां देख । तेथुनी निष्टं क मन काडी १२
 विषय पांच आहाती । ते अवश्य साधका नाडिती । म्हणोनी लागों
 न यावी प्रीती । कोणे रीती ते ऐका ॥१३॥ जेणें धरिला शुद्ध
 परमार्थ । त्यासीं जनमान हा अनर्थ । तेंणें वाढे विषय स्वार्थ ।
 ऐका नेमस्त विचार ॥१४॥ नैराश्य पुरुष देखुनी । त्याची स्तुती
 करिती जनीं । एक सन्मानें करुनी । पूजे लागूनि पै नेती ॥१५॥
 तव त्याचें वैराग्य कोमळ कटक । नेट न धरीच निष्टं क । देखोनि
 मानस्तुती आलौकिक । भुललादेख पै तेथें ॥१६॥ जनस्तुती लागे
 मधुर । ह्मणती हा उद्धरावया हरिचा अवतार । आह्मालागीं जा-
 हला स्थीर । धरी आपार शब्दगोडी ॥१७॥ हा पांच विषयांमाजी
 प्रथम । शब्द विषय उपक्रम । मग स्पर्श विषय सभ्रम । होंवे
 परम त्या कैसा ॥१८॥ नाना मृदु आसनें घालिती । विचित्र पर्यंक
 निद्रेप्रती । नरनारी आंग शुश्रुषा करिती । तेंणें धरी प्रीती स्पर्शा-
 ची ॥१९॥ रूप विषय कैसा गोंवी । वलें भूषणें देती बरवीं । तेंणें
 सौंदर्य करी जीवीं । देहभावे श्लाघ्यता ॥२०॥ रूप विषय ऐसा
 जडला । मग रस विषय कैसा झोंबला । जें जें आवडे तें तयाला ।

गोड गोड अर्पिती ॥२१॥ ते रस गोडी करितां । घडी न विसंवे
 धरीं भमता । मग गंध विषय ओडिता । होय तत्वता त्या कैसा
 ॥२२॥ आवडे सुमन चंदन । बुका केशर विलेपन । ऐसे पांचही
 विषय संपूर्ण । जडले जाण सन्मानें ॥२३॥ मग जे जे जन वंदिता ।
 तेची त्याची निंदा करिती । परी अनुताप नुपजे चित्तां । ममता नि-
 श्चिती पूजकाची ॥२४॥ झणाल जो विवेकी आहे । त्यासी जनमान
 करील काय । हें बोलणें मूर्खांचें पाहे । तथा चाड आहे मानाची
 ॥२५॥ ज्ञात्यासी प्रारब्ध गती । मान झाला तरी नेघो झणतीं ।
 परी तेथेंचि गुंतोनी न राहती । उदास होती तात्काळ ॥२६॥
 यापरी साधकाच्या चित्ता । मान गोडी न सोडी सर्वथा । जरी
 कृपा उपजेल भगवंता । तरि होय मागुता विरक्त ॥२७॥ तो
 विरक्त कैसा झणाल । जो मानलें सांडी स्थळ । सत्संगी राहे निश्चळ
 नकरी तळमळ मानाची २८ ऐसा परमार्थ साधकासी । जन मान्यता
 विघ्न त्यासीं । तेणें लुब्ध विषयासी । या चिन्हासीं बोलिजे ॥२९॥
 न मांडी स्वतंत्र फड । अंगी अहंता येईल वाढ । धरुनी जिवी-
 केची चाड । न बोले गोड मनधरणी ॥३०॥ नावडे लौकिक परवडी
 नावडे लेणीं लुगडीं । नावडे परात्र गोडी । द्रव्य जोडी नावडे ॥३१
 नावडे प्रपंच जनीं बैसणें । नावडे कोणाचें बोलणें । नावडे योग्यता
 मिरविणें । बरवें खाणें नावडे ॥३२॥ नावडे स्त्रियांत बोलणें । नावडे
 स्त्रियांतें पाहणें । नावडे स्त्रियांचें रगडणें । त्यांचा स्पर्श नावडे ॥३३
 नको नको स्त्रियांचा सांगात । नको नको स्त्रियांचा एकांत । नको
 नको स्त्रियांचा परमार्थ । करती आघात पुरुषासी ॥३४॥ झणती
 गृहस्थ साधकें । स्त्रिया सांडुनी जावेकें । येच अर्थी उत्तर निकें ।
 ऐक आतां सागेन ॥३५॥ तरी स्वस्त्रिवांचुनी । नातळावी अन्य
 कामिनी । कोणे स्त्रियेशीं संनिध वाणी । आश्रय झणीं न द्यावा ३६
 स्वस्त्रीसही कार्यापुरतें । पाचारावें स्पर्शावें निरुतें । परि आसक्त
 होळं नये तेथें । अती सर्वथा न गुंतावें ॥३७॥ जरी स्त्रिया सेवा
 करिती भक्ती ममता उपजविती । तरी त्याच्या संगती । शुद्ध पर-
 मार्था न बैसे ॥३८॥ अखंड एकांतीं बैसणें । प्रमदासंगें न राहणें ।

जो निसंगी निराभिमानें । त्या पै बैसणें सर्वदा ॥३९॥ कुटुंब आ-
हाराकारणें । अकल्पित न मिळे तरी कोरात्र करणें । ऐसें स्थिती जें
वर्तणें । तें जाणणें शुद्ध वैराग्य ॥४०॥ ऐशी स्थिती नाही ज्यासी
कृष्णप्राप्ती कैची त्यासी । ह्यणुनी कृष्णभक्तासी । ऐशी स्थिती अ-
सावी ॥४१॥ या स्थितिवेगळा जाण । कृष्णीं मिळूं पाहे. अज्ञान
सकळ मूर्खांचें तो अधिष्ठान । लटकें तरी आण देवाची ॥४२॥ हें
बोळणें माझिये मतीचें । नव्हे नव्हेचि गा साचें । कृष्णें सांगितलें
उद्धवा हिताचें । तें मी साचें बोलिलों ॥४३॥ साच न मानी ज्याचें
मन । तो विकल्पें न पवे कृष्णचरण । माझे काय जाईल जाण । मी
बोलोन उतराई ॥४४॥ साधावया वैराग्य जाण । मनुष्यदेहीं क-
रावा प्रयत्न । सांगे एकाजनार्दन । आणिक प्रयत्न असे ना ॥४५॥

भांड.

३९६२. माया छांड सुनोजी । आळा भांड बनोजी ॥ध्रु०॥
ब्रह्मदेवनें बेद पढाया माया मीठी लगी । सरस्वतीके गळे पडा
उसकी कीरत भगी ॥१॥ विष्णुके पीछे लगा है मायाका धंदा । खेल
करते फसल पडी मिठी लगी वृंदा ॥२॥ महादेव बडा देव सब
देवनका बाबा । भिल्लिनीके पिछे लगा करता तोबा तोबा ॥३॥
अहिल्याके देखनकूं इंद्र भूल मर्दे । गौतमनें गांड मारी आंगपर हुचे
फोदे ॥४॥ सीताकी चोरी करी रावनकूं धक्का । हनूमाननें नंगी
करके जलादियी लंका ॥५॥ हनूमान तो ब्रह्मचारी जपे रामनाम ।
स्त्रीराज्यमो बायका गाभन करता है बेफाम ॥६॥ विश्वामित्र तप करे
भये अनुष्ठानी । मेनकासे वश भये हुची धुळधानी ॥७॥ नारदनें
किसनसे एक औरत मांगी । नारदकी नारदी भई पोंगडे जनन
लागी ॥८॥ सोळा सहस्र नारी कान्हा गोकुळमें खेळे । राधीकाकूं
छोडके रीसनीकूं भूले ॥९॥ जनार्दन साई मेरा सब खेल खेला ।
एकनाथ भांड होके उनके चरण मिला ॥१०॥

३९६३. हुवा भांड माया छांड एक संग पकडा । जोर लडके
माबाप सबकू बस करा ॥१॥ सबसे हुवा न्यारा मुजे एक लगा
प्यारा ॥ध्रु०॥ खावे चिदंबुदकी भंग मै तो मगन हुवा दंग ।

छटक फटक टाढी बाजे मुमे बाजे चंग ॥२॥ उपरतले अंदर भीतर
सज्जन भरा पुरा ॥३॥ चौक म्यानें आन खडे देखत है रहा । बडे
बडे बेकाम घरोघर थारा ॥४॥ वेद नीती सब कोई जाने जाने
किताब पुरा । मा बेटीकी सुद नही एक सीर मारा ॥५॥ हाम
जपी हाम तपी चारो देश फीरा । जमुनामें लटापटी ब्यास नाम
धरा ॥६॥ बिसरा राम भरा काम मागन लगा औरत । दौडो
थार किया जोर लरकी नरकी घेरा ॥७॥ बडे हट्टी अंगपर छाटी
एक पग खडा । देख माया खुसाखुसी डालन लगा घेरा ॥८॥
आप चले मकानकु बिसारत करेकु । भरी मजलस हासाहासी
उतार दिया कुरा ॥९॥ आप करते तप करते वोवी भुल पडा ।
इतर जनकी क्या बिशाद छेजनकु मारा ॥१०॥ आगे आगे देख करनी
संग हुवा एका । जनार्दनकी मेहर हुवी मांथो कर धरा ॥११॥

३९६४. देख माया जद लगी बाबा आदमके पिछे । कैलास
छांडकर स्मशानमो बैठे ॥१॥ हाम तो भांड भई । माया छांड देई ॥ध्रु०॥
बिष्णुके पिछे मायनका धंदा । ब्रंदावनमो घुसाघुसी मिठी लागी
वृंदा ॥२॥ ब्रह्मा बडा ब्रह्म खडा चारो वेद पडा । अधर्मसे रत
हुवा एक सीर तोडा ॥३॥ जपी तपी जंगलमे बैठे उनसे डाले
धेरा । कुत्ता कुत्ती होके सब मुख फिरा ॥४॥ बडे हाटी अंगपर
छाटी एक पाव खडा । जद माया पिछे लगी किया तडा तोडा ॥५॥
होकर भांड माया छांड जनार्दन पाव मिला । एकाजनार्दनका
स्वामी सब खेल खेला ॥६॥

डौर.

३९६५. ऐका गाथे साधु सज्जनहो । महंत महाजन हो ।
मननसीळ मुनिजन हो । योगी सज्जन हो सावध ऐका ॥१॥
वैकुंठराणे राज्यधर । चिन्मात्रैक राजकुमर । निजज्ञानीवेण्हारे
थोर थोर । नित्य साइर ते अइया ॥२॥ विनवी जनार्दनाचा
एका । सेवितो तुमच्या चरण पियुखा । उजळल्या निजात्मसुखा ।
डौर वाऊनियां खा । डौरकार पै जाहले ॥३॥

उत्तूनियां ब्राह्ममुहूर्ती । काय करारें निश्चितीं । तें ऐका तुझापती ।

यथा निगुती सांगेन ॥४॥ डौरनांद ॥ खुडमुड ॥ कर्ममार्गी स्मृति ॥
 ॥ श्लोक ॥ गृहित सीसोचोस्थाय जगां दिश उत्तरं ॥ कर्ममार्गी
 विधित्ती । शिश्र धरुनि डावे हातीं । दुर्वा घेऊनि उजवे हातीं ।
 उत्तर दिशेप्रती । हागों जावें ॥५॥ ऐसे मुहूर्तीच हागो लागले । तो
 हागणवटीसीं अडकले । ब्राह्म मुहूर्ती साधु भले । काय करू लागले तें
 ऐका ॥६॥ ज्ञानमार्गी स्मृती ॥ श्लोक ॥ ब्राह्मे मुहूर्ती चोस्थाय चित्तये-
 दात्मनोहितं । आत्महित चित्तन । मज व्हावे धन धान्य । मज व्हावे
 मान्यता मान्य । भूत भविष्य वर्तमान । हें ज्ञान मज व्हावें ॥७॥
 मज व्हावें वस्त्र कलत्र । मज व्हावे वंशी पुत्र । हें चित्तन निरंतर ।
 तें नव्हे साचार । आत्महित ॥८॥ डुगडुग ॥ हें चित्तन करुनी
 काये । थितें आयुष्य व्यर्थ जाये । जें चित्तावें तें अदृष्टीं आहे ।
 हितचित्तन पाहे । आनाचि असे ॥९॥ तें कैसें गा ये डौरकारा
 वार्ईक बोल ॥ द्रव्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान । ज्ञेय ज्ञाता
 ज्ञान । यांहीहुनी मी भिन्न । ऐसी चिंता गा ये महानुभाव हो ॥१०॥
 मी हातापायापरता । मी गुणत्रया बरुता । चहूं वाचांहुनी
 तत्वता । अतीत तो सर्वथा । मीची मी स्वयें ॥११॥ कर्म धर्म
 इंद्रिय सत्ता । माझेनी चालती तत्वता । परी मी सर्व कर्मधर्मा-
 परता । करुनि अकर्ता मीचि मीं स्वयें ॥१२॥ जीव शिव ऐदी
 वार्ता । तें माझेचि स्वरूप वस्तुता । जिव शिवा नातळता । प्रकृती
 पुरुषा परता । मीचि मी स्वयें ॥१३॥ देह जो का पावे मरण ।
 त्यामाजी मी न मरे तो आपण । जेथे नाहीं । मीतूपण । तें
 स्वरूप पूर्ण मीचि मी स्वयें ॥१४॥ ऐसें करी जो चित्तन । त्याच्या
 मरणासींच ये मरण । आंगीं न लगे जन्मबंधन । एकाजनार्दन
 निजवाक्य ॥१५॥

डौर नाद ॥ सुख आनंद वर्तेल ये चोहटी ॥ धादांत वेदांत
 सिद्धांत । बोल बोलोनि गेले बहुत । आतां मी आलों भोगांत ।
 माझा वचनार्थ सावध ऐका ॥१६॥ धादांत वार्ईक डौरकाराचे । वेदांत
 वार्ईक पंडिताचे । सिद्धांत वार्ईक जोतिषाचे । आणि भोगांत वार्ईक
 माझे । सावध ऐका सज्जान ज्ञाते हो ॥१७॥ डौरकाराचे बोल ।

विचारिती खोलचि खोल । ते आशेने केले केवळ फोल । विश्वा-
साची बोल गेली ते हें ऐका ॥१८॥ दान देतो महा स्वाड । नेदी
तो महा द्वाड । हें बोलणें अतिशय वाडं । परी लुळु करी चाड तें
मज दान द्यावें ॥१९॥ ते लुळुनें काय केलें । बोलिलें तितुकें वायां
गेले । वायां जाऊनि गोंविलें । डौरकारा दिधलें काळमुखपण
॥२०॥ डौर नाद डुगडुग ॥ धरुनि प्रतिष्ठेचें बंड । बोल बोलती
प्रचंड । आशा वाढविती वितंड । तेव्हांच त्याचें काळें तोंड ।
येसें काळतोंडे उदंड । जर्गी फिरताती ॥२१॥ ऐसी आम्हां
डौरकाराची मती । काळमुखे जर्गी भीक मागती । त्याच्या
डौराची नादास्थिति । ऐका तुम्हांप्रती सांगेन ॥२२॥

॥ डौरनाद ॥ चुडमुख चुडमुख चुडमुख ॥ दुकसुक दुकसुक दुक-
सुक ॥ कुसकुस कुसकुस कुसकुस ॥ तळमळ तळमळ तळमळ ॥
खटपट खटपट खटपट ॥ बुडबुड बुडबुड बुडबुड ॥ खळबळ खळबळ
खळबळ ॥ फुसफुस फुसफुस फुसफुस ॥ पटपट पटपट पटपट ॥
भुंगभुंग भुंगभुंग भुंगभुंग ॥

ऐशा नादाच्या कोटी । मग शंखनादें डौर उटी । हे नादाची मूळ
गोष्टी । आतां वेदांत परिपाठी । सादर परिसा ॥२३॥ झालिया वे-
दांत व्युत्पत्ती । आवश्य व्हावी ब्रह्माप्राप्ती । तेथेही गुणदोष उठती ।
ज्ञानगवैस्थिती नागवी नाचे ॥२४॥

वांचूनियां वेदांत । पुढीलंसी म्हणती धादांत । आपण स्वयें
अदत्त । गुणदोष पाहात सर्वांचे ॥२५॥ पंडिता पंडित देखोनि दिठी ।
क्रोधें गुरगुर करिती पोटी । वरिवरि बोलती गोड गोष्टी । क्षुद्र दृष्टी ठेवुनी
२६ वाग्वाद बांधोनियां गांठी । पत्रावलंबन करिती हाटी । ज्ञान विक्रिती
पोटासाठी । ऐसी वेदांल्याची गोष्टी पंडित परिपाठी । अन्योन्मुख
जाली ॥२७॥ आतां सिद्धांत परिपाठी । ज्योतिषी सांगे जे जे
गोष्टी । साच दिसे परी ते खोटी । मिथ्या चाउटी ते ऐका ॥२८॥
रवी सोम प्रति मासांच्या अंती । मंडळ साम्य समत्वा येती । सूर्या
आड चंद्राची गती । जाण निश्चिती दिन द्वय ॥२९॥ ते अमावा-
स्येचे दिवशी । जीवे जीता चंद्रासी । नष्टत्व स्थापिती ज्योतिषी ।

तें या लोकांसी सत्य माने ॥३०॥ दृष्टी चंद्रासी नवाळी बहू । नष्ट
चंद्रासी म्हणती कुहू । ऐसे मिथ्या बोलती बहु । करिती हा हा हु हु
सिद्धांत वक्तें ॥३१॥ अहष्टें खावया नाही ज्यासी । ज्योतिषी सांगे
ग्रहगति त्यासी । तेचि राशीच्या नांदत्यासी । म्हणती नवग्रह
तुझांसी । सुप्रसन्न सदा ॥३२॥ ज्याची देखती अवदशा । त्यासी
म्हणती क्रूर ग्रहदशा । जेथें देखती लक्ष्मीविलासा । तेथें जन्म
ग्रहदशा उंच म्हणती ॥३३॥ एवं वेदांत सिद्धांताचिया गर्ती ।
मिथ्या वचन सख्य म्हणती । तेणेंचि सभेमाजी श्लाघ्यती । जीविका
वृत्ती लक्षुनी ॥३४॥ एवं धादांत वेदांत सिद्धांत । तिहींचा दाविला
मथितार्थ । आतां माझे बोलणें भोगांत । तें तंच या लोकांत रचेना
॥३५॥ तरी काहीं बोले चावटी । ते एका सादर गोष्टी । सभा दे-
खूनियां मोठी । जो तो उठी बोलावया ॥३६॥ परी मज भोगां-
तांच्या वाईका । तुझीं सादर होउनी आइका । धरुनी आपुलाला
आवांका । निजात्मसुखा लागुनी ॥३७॥

ये खेपे आलें धरा गा ये राय हो । धरा आलें धराल तरी ढवळा
धरा । ढवळा धराल तरी मासा धरा । मासा धराल तरी बांदी
धरा । बांदी धराल तरी जातें धरा । जातें धरायाकारणें मेंढा धरा ।
मेंढा धरायाकारणें बेटकुळी धरा । हीं अवर्षी धरायाकारणें ।
अवश्य धरावें ग्रहण । ग्रहण धराल तरी जीवेंभावे धरा । तेणेंचि
ग्रहणें अधोदय करा । अगा सज्जन जन हो ॥

आतां आलें म्हणजे काय । मळियाचें आलें तें आलें धरावें ।
कां नाणें आलें तें आलें धरावें । कां केणें आलें तें आलें धरावें । कोणतें
आलें धरावें । म्हणाल तरी सावधान ऐका गा ये बोधनिधि
उदार चक्रवर्ती हो । मळियाचें आलें तें आलें नव्हे । केणें आलें तें
आलें नव्हे । नाणें आलें तें आलें नव्हे । तरी मनुष्यदेहीं जें आ-
युष्य आलें तें आलें धरा गा ये सज्जन ज्ञाते हो ॥

हें आलें धरितां । अलभ्य लाभ ये हातां । सुरनर वंदिती माथां ।
तीर्थातीर्थ मार्गो येती ॥३८॥ ऐसें हें आलें आलियावरी ।
घाल्खनि प्रपंच शिलेवरी । विषय चितेची मीठमोहरी । ठेंचा करी भलताची

३९परी आल्याची ऐकी फोडी तरी । कोणी नेदी परमार्थावरी । यापरी
 आलें घरोघरी । नरनारी नासिती ॥४०॥ डुग डुगा ३ त्या आल्याच्या
 सात कातळी । उरल्या होत्या परिक्षितींजवळी । त्या अर्पुनी
 परमार्थ मेळी । सुखाच्या सुखकळोळीं सुखरूप जाला ॥४१॥
 आपण मीनला सुखकळोळीं । जग निवाविलें सुखसमेळीं । श्री-
 भागवताची पोहे घातली । हे ख्याती केली परीक्षितीनें ॥४२॥ ख-
 द्वांगें आलें धरिलें । देउनी जन्मसार्थक केलें । जन्ममरणाचे ठाव
 पुसिले । निजरूप केलें निजांगें ॥४३॥ हें दुर्लभ आलें आलिया
 घरां । जे घालिती देहममतेचा मातेरा । ठेंचा कठिती विषयद्वारा ।
 त्याच्या जन्ममरण वेरझारा न सरती ॥४४॥ हाणाल आलें धरावें
 कैसेे रीती । तरी वैराग्य विवेकें ध्यावें हातीं । सदा भगवद्भाव
 सर्वाभूतीं । एका जनार्दन धरितां चितीं । निज निश्चिती आलें लाभे ४५

आलें धरिलें आतां ढवळा धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो ॥ ढवळा
 धरा जवळा । धरिता मार्ग प्रांजळा । धरितां ढवळ्याच्या कळा ।
 आम्हीं कळिकाळा नागवों ॥४६॥ ज्या ढवळ्यावरी आलें चाले ।
 ज्या ढवळ्यावरी आलें मोलावलें । ज्या ढवळेनि आलें सरतें झालें ।
 तो ढवळा भाववळें जीवेंसीं धरा ॥४७॥

तरीं ढवळा धरूं काय कापूस । कीं ढवळा धरूं राजहंस । कीं
 ढवळा धरूं पारिजाची खोट । कीं ढवळा धरूं काश्मीरीचा स्फटिक
 घट । कीं ढवळा कोण तो म्हणशील तरी स्पष्ट । सांगेन एका
 गा ये सज्ञान ज्ञाते हो । तरी ढवळा नव्हे रू कापूस । ढवळा नव्हे
 तो राजहंस । ढवळा नव्हे पारिजाचा खोट । ढवळा नव्हे काश्मीरीचा
 स्फटिक घट । तरी ढवळा जो निजधर्म चोखट । तिहीं लोकीं ॥

निजधर्म जो सोजवळा । त्यासीच बोलिजे शुद्ध ढवळा ।
 जो भागवतीं वाखाणिला । स्वयें रक्षिला परीक्षितीनें ॥४८॥
 एक ढवळा धरिती खोटा । एक ढवळा धरिती उफराटा ।
 एक ढवळा धरिती आव्हांटा । ऐशा ढवळ्याच्या चेष्टा न
 कराव्या हो राया ॥४९॥ खोटा उफराटा आव्हांटा । एक ढवळा
 धरिती पोटा । हें बोलिल्या खटपटा । सांगेन स्पष्ट सावधान एका

॥५०॥ कासीचा पोहा छुटीती । सावित्रा ते नागवित्ती । तेणें द्रव्य धर्म मिरवित्ती । खोटा धर्म धरित्ती या नांव राया ॥५१॥ मारुनी धर्माच्या वाटा । लहून दिन चोहटा । वाढवित्ती धर्माचा फांटा । तो जाण खोटा धर्म राया ॥५२॥ यापरि धर्म खोटा । आतां एक धर्म उफराटा । धर्माचे लागे राया अधर्म वाटा । तेही निष्ठा अवधारी ॥५३॥ कन्या विक्रयें द्रव्य संचित्ती । गो विक्रय द्रव्य आर्जाती । ह्य विक्रयें द्रव्य जोडित्ती । ते धन निश्चित्ती अधर्म ॥५४॥ जेणें अधर्म धरुनि ताटा । मिरवित्ती धर्माच्या खटपटा । या नांव धर्म उफराटा । तो धर्म लावी वाटा अधर्माच्या ॥५५॥ सान्यासी द्रव्य आर्जाती । तेणें द्रव्य धर्म करित्ती । देते घेते नरका जाती । तो धर्म निश्चित्ती अधर्म होय ॥५६॥ विवाह मुंजिका यज्ञ करित्ती । द्विजा धाराद ते द्रव्य संकल्पित्ती । तें मागतां न देती । द्विजा निर्भच्छित्ती धन मान दर्षें ॥५७॥ या परी धर्मनिष्ठा । करोनि धर्म करित्ती उफराटा । तो धर्म पडे आव्हांटा । त्याही चेष्टा अवधारा ॥५८॥ लौकीक वाढवावया महिमान । तुळा पुरुषें करित्ती दान । देहेविष्टा मूत्राचे परिपूर्ण । धन त्या समान जोखित्ती ॥५९॥ यापरी धर्मरूप धनाचें जिणें । जोखून विष्टा मूत्रप्राय करणें । परि परमार्थाकारणें । कत्रडी देणें न संभवे ॥६०॥ केवळ मिरवावया प्रतिष्ठा । धर्म मिरवित्ती अनेक चेष्टा । तो धर्म बांधे वाचेचा चौहटा । यापरी आव्हांटा घालित्ती धर्म ॥६१॥ काम्य फळ धर्म करित्ती । जप करऊनि द्विजां मजुरी देती । तेही पुरती न देती । यापरी धर्म स्थिति । आव्हांटा सुती निजलाभे ॥६२॥ मातापित्याचे श्राद्धदिनी । दक्षणांनांवे घालित्ती पाणी । मग मागतां नेदित्ती ब्राह्मणी । ते धर्माची निशाणी अधर्मां लागे ॥६३॥ खोटा आणि उफराटा । धर्म सांगितला आव्हांटा । जेणें धर्म वेचे पोटा । तेही चेष्टा अवधारी राया ॥६४॥ आच्याट मांडुनि धर्म स्थिति । तद्वारां द्रव्य उपार्जित्ती । सेखी धर्मासी आंगोटा दावित्ती । द्रव्य वेंचित्ती उदरार्थ ॥६५॥ श्रीमंत यजमान आले देखती । तेव्हां आग्निहोत्रादी धूम्र काढित्ती । तेच काळीं अग्नि

लावित्ती । ये=हवी नांदती उंदीर तेथें । ६६॥ यजमान पाठिमोरा
जाल्या देख । मागें अग्निहोत्राची होय राख । यापरी सज्ञान लोक ।
उदरार्थ देख दावित्ती धर्म ॥६७॥ काशीयात्रेलागीं सबळ । नाना-
परी द्रव्य मेळवित्ती पुष्कळ । तीर्थीं लक्ष होय रुद्राचें फळ । घेऊ-
नियां फळ आर्जित्ती धन ॥६८॥ एवं उभय दोषी धन अर्जित्ती ।
तेही यजमाना देशवृद्धी देती । ऐसा पोटाळागीं धर्म धरित्ती ।
जाण गा निश्चित्ती सज्ञान हो ॥६९॥ ऐसी ऐसी धर्मचेष्टा । तो
धर्म भरला संनिपात फांटा । शुद्ध धर्माची जे निष्ठा । ते कदा
निष्ठा उपजों नेदी ॥७०॥ शुद्ध धर्म जो सोज्वळ । त्यातें श्रीभा-
गवत ह्मणे ढवळ । तो चतुष्पाद धरावा सकळ । या नांव प्रांजळ
परम धर्म ॥७१॥ यांसी प्रथम पाद ते धन । द्वितीयपाद तें वचन ।
त्रितीयपाद ते काईक जाण । मानसिक संपूर्ण तो चतुष्पाद ॥७२॥
मानसीक धर्मापुढें । धन वचन काय वापुढें । मानसीक धर्माचें
बळ गाढे । तोडी रोकडे भवबंधा ॥७३॥ मानसीक धर्म स्थित्ती ।
होय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती । चा=ही मुक्ति पायां लागती । ऐसी
धर्मस्थित्ती अगाध ॥७४॥ मानसीक धर्माची कोण स्थित्ती । जे
भगवद्भाव सर्वाभूती । याहीवरुनी धर्माची गती । जाण निश्चित्ती
असेना ॥७५॥ एकाजनार्दनीं ह्मणे । जनीं जनार्दनीं मनीं पाहणें ।
हेंचि सकळ धर्माचें निज जिणें । संसाराचें धरणें समूळ उठी ॥७६॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । आतां मासा धरा गा ये सज्ञान ज्ञाते
हो ॥ तरी मासा कोणता धरावा । काय जळींचा मासा तो मासा
धरवा । कीं सोन्याचा मासा तो मासा धरावा । कीं रुप्याचा मासा तो
मासा धरावा । कीं दिवसाचा मासा तो मासा धरावा । कोणता
मासा धरावा ह्मणाल तरी सावधान ऐका ॥ जळींचा मासा तो मासा
नव्हे । सोन्याचा मासा तो मासा नव्हे । रुप्याचा मासा तो मासा
नव्हे । दिवसाचा मासा तो मासा नव्हे ॥

जो अतिशय चळबळ । अखंत जो चपळ । धरितां न धरवें
निश्चळ । तो मनोमासा केवळ । धरुनि राखा ॥७७॥ चतुर्भु-
जाच्या गळीं । कां हरिभक्तींच्या जळीं । भगवद्भाव करतळीं ।

विवेकें महाबळी । मनोमासा धरती ॥७८॥ हा मनोमासा धरिल्या पाठी । धरा वैकुंठ स्वयें ये भेटी । अर्धोदयें कापिलाषष्ठी । चरणांगुष्ठी पावन ॥७९॥ मनोमासा लागल्या हातीं । जीवाशी वरी ब्रह्मप्राप्ती । एका जनार्दन धरितां चित्तीं । चारी मुक्ती वोळगण्या ॥८०॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । आतां बांदी धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो ॥ तरी बांदी कोणती धरावी म्हणाल तरी सावध ऐका ॥ काय तुरकाची बांदी धरावी । कीं रेशमाची बांदी धरावी । कीं पेवाची बांदी धरावी । कीं कडब्याचीं बांदी धरावी । कोणते बांदी धरावी म्हणाल तरी सावध ऐका ॥ तरी तुरकाची बांदी ते बांदी नव्हे । रेशमाची बांदी ते बांदी नव्हे । पेवाची बांदी ते बांदी नव्हे । कडब्याची बांदी ते बांदी नव्हे ॥

जे ज्याची त्यास हात नेदी । ते धरा इच्छा बांदी । जे काम-क्रोधलोभ संधी । तिथे त्रिशुद्धी लागले घगड ८१ घरीं क्षणभरी न राहे । मना आले त्या सर्वोचि जाय । न खावे ते हृदीची खाये । न रिवावे तेथे राहे । बळोचि रिघोनी ॥८२॥ तरी ईसी नैराश्याची घाली बेडी । आणिक बोधाचे चातुक वरी झोडी । निरपेक्षेनें दांत पाडी । तेंच पहिला खोडी सांडील ॥८३॥ मग ते इच्छा नैराश्या उठी । परमानंदी पाडी मिठी । एकाजनार्दनाचे भेटी । ब्रह्मानंद सृष्टि हेलावे ८४

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली । आतां जातें धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो ॥ जातें धरावें तें कोण । काय दळीतें जातें तें जातें धरावें । कीं दिनमान जातें तें जातें धरावें । कीं आभाळ जातें तें जातें धरावें ॥ जातें धरावें तें कोण म्हणाल तरी ऐका गा राये हो ॥ तरी दळितें जातें तें जातें नोहे । दिनमान जातें तें जातें नोहे । आभाळ जातें तें जातें नोहे । तरी मनुष्यदेहे आयुष्य जातें । तें जातें धरा गा सज्ञान ज्ञाते हो ॥

या मनुष्यदेहाची एक घडी । न मिळे वेंचितां लक्ष कोडी । ते नासिती प्रपंचाचिये वोडी । ते जोडिली जोडी महामूर्खत्वं ॥८५॥ मनुष्यदेहे राखावा कैशा रीती । तरी सदा भगवद्भाव सर्वाभूती । तेंपे तात्काळ ब्रह्मप्राप्ती । नाश कल्पातीं दिसेना ॥८६॥ एका-

जनार्दन ह्मणे । मनुष्य देहाचेनि अनुसंधाने । ब्रह्म परिपूर्ण स्वये
होणें । जीणें मरणें त्या नाहीं ॥८७॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली । जातें
धरिलें आतां मेंढा धरा गा ये सज्ञान ज्ञाते हा ॥ मेंढा धरावा तो
काय । सेळीचा मेंढा धरावा । कीं मेंढीचा मेंढा धरावा । कीं
पाळिता मेंढा धरावा । कोणता मेंढा धरावा ह्मणाल तरी
सावधान ऐका ॥ तरी शेळीचा मेंढा तो मेंढा नव्हे । मेंढीचा
मेंढा तो मेंढा नव्हे । पाळिता मेंढा तो मेंढा नव्हे तरी
वोटीचा मेंढा तो मेंढा धरा गा सज्ञान ज्ञाते हो ॥ जो काळ
रात्रीचा एडका । सिंगेंविण बोडका । आंधारी हाणे थडका । तो
एडका दड धरा ॥८८॥ धराल तरी मुंडी मुरगाळून धरा । अह-
निर्णी जतन करा । तेणें वैकुंठीचें राज्य येईल घरा । एकाजना-
दर्दनी निर्धारा । सुरनरां वंद्य तो होय ॥८९॥

आलें धरलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली ।
जातें धरिलें । मेंढा धरिला । आतां बेटकुळी धरा गा सज्ञान
ज्ञाते हो ॥ बेटकुळी धरावी ते कोण । काय नदीची बेटकुळी
धरावी । कीं तळ्याची बेटकुळी धरावी । कीं आडाची बेटकुळी
धरावी । कोणती बेटकुळी धरावी । म्हणाल तरी सावधान ऐका
तरी नदीची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे । तळ्याची बेटकुळी ती
बेटकुळी नव्हे । आडाची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे । तरी
सेजेची बेटकुळी धरा । धराल तरी वेगळीच धरा । तिच्या
पुटपुटेच्या झणकारा । भाळाल झणी ॥९०॥ ते बेटकुळी वेगळी
धरितां । चारी मुक्ति येती हातां । एकाजनार्दन धरितां । ब्रह्म
सायुज्यता घर रिधे ॥९१॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली ।
जातें धरिलें । मेंढा धरिला । बेटकुळी धरिली ॥ आतां ग्रहण धरा गा ये
सज्ञान ज्ञाते हो ॥ तरी ग्रहण धरावें कोण । रवी ग्रहण कीं चंद्र-
ग्रहण । अथवा धरावें ग्रहणीं ग्रहण । ग्रहण लक्षण तें कैसे ॥
या तीहीं ग्रहणांहनि भिन्न । धरी तें ग्रहण आहे आन । ग्रहणीं

ग्रहण तें निघ पूर्ण । रवी चंद्र ग्रहण तें मिथ्या ॥९२॥ साठी सहस्र राहूची सीमा । लक्ष भानु दोनी लक्ष चंद्रमा । तें मंडळ साम्य येती समा । ते राहू रवि सोमा स्पर्श नाही ९३ ज्योतिषी सांगे ग्रहण गोष्टी । ते गोष्टी समूळ खोटी । पर्व आस देखिजे दृष्टी । ते चाली उकराटी लक्षवेना ॥९४॥ रवी राहोसी नाही भेटी । त्याच्या सर्व आसाच्या शेवटी । जोतिष्य सांगे मुख सपाटी । तेणेंचि बोंब उठी जगामाजी ॥९५॥ राहोचि शाम प्रतीमा । ते कदा न दिसे माजी व्योमा । त्यासी प्रकाशी रवि चंद्रमा । विपरीत प्रेमा तेणें केला ॥९६॥ राहो गिळीता जै सूर्यासी । तें सूर्य जाळिता त्याच्या मुखासी । सूर्ये प्रकाशिले राहोसी । म्हणोनी जगासी तो दिसे ॥९७॥ रवी चंद्रे प्रकासिती राहूसी । तेणें गिळिलें म्हणती त्यासी । हें विपरीत सांगे जोतिषी । तें या लोकांसी सत्य माने ॥९८॥ यापरी गा रविचंद्रग्रहण । विपरीतार्थे मिथ्या पूर्ण । तैसेंचि गा ग्रहणीं ग्रहण । त्याज्य जाण निघत्वे ॥९९॥ आस्थी मांस रुधीर चर्म । विष्टा मूत्र पूर्ण काम । स्त्री पाहतां निघ धर्म । परम अधर्म ग्रहणीं ग्रहण ॥१००॥ रवी चंद्र ग्रहणीं मुक्त स्नान । करितां देख सकळ जन । ग्रहणीं ग्रहणे मुक्त स्नान । सहसा सज्ञान । न शकती करूं ॥११॥ ग्रहणीं ग्रहणापासूनि सुटला । ऐसा न देखों दाडुला । जो तो सर्वआसें गिळिला । जन नागवला ग्रहणीं ग्रहणे ॥१२॥ एवं ग्रहण त्रैलक्षण । तुज म्यां सांगितलें संपूर्ण । गुरु-आज्ञा ते मुख्य ग्रहण । सर्वीं जाण धरावें ॥१३॥ एका ग्रहण स्पर्श होय । एकाचे तें आंगोळ द्वय । एकाचें तें अंगुळ चतुष्टय । एकाचें पाहें घादमात्र ॥१४॥ एकाचें तें अर्ध ग्रहण । एकाचें तें केवळ त्रिकोण । एकाचें तें विंब पूर्ण । एकाचें जाण खग्रास ५ विंब ग्रासुनी खग्रास केला । तोचि कर्माकर्मापासूनि सुटला । त्याचा भवपाश तुटला । पूर्ण विनटला गुरुग्रहणीं ॥१६॥ गुरुग्रहणीं जो पूर्ण विनटला । तोचि ग्रहणीं ग्रहणापासूनि सुटला । तोचि काळाचे हातीं हूनि निष्टला । तेणेंचि प्रासिला कळिकाळ ॥१७॥ गुरुग्रहणीं ज्याचा खग्रास झाला । तोचि ज्ञेय ज्ञान वाचूनि विनटला । अहंमात्मा गिळुनी ठेला । आंगें

जाहला परब्रह्म ॥८॥ एकाजनार्दन म्हणे । यापरि गा गुरुग्रहणें ।
स्वयें आगें परब्रह्म होणें । खत फाडणें विषयाचें ॥९॥

यापरी गुरुग्रहणीं जो खरा । तेणें अकार उकार मकारा ।
निरसुनी प्रणवाच्या विकारा । अर्ध मात्रा धरावी ॥१०॥ अर्धमात्रा
अर्धोदयो । तेथें नाहीं उत्पत्तिस्थितीचा प्रलयो । ब्रह्मीं ब्रह्मत्वाचा
लयो । पूर्ण अन्वयो अर्धोदयाचा ॥११॥ आइका अर्धोदयाची
कथा । प्रपंच एक जाहला होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढें
होईल मागुता । हे कदा कल्पांतीं घडेना ॥१२॥ अर्धोदयो अर्ध
मात्रा । हा पुण्यकाळ परम पवित्रा । एका जनार्दनीं पूर्ण यात्रा ।
चिदचिन्मात्रा प्रबोध ॥१३॥

डेरा पाहिला गा ये राय हो । अंबेचे रंगणीं डेरा पाहिला । तरी
त्या डेरियाची कथा । सावध ऐका आतां ॥ जे पाहणें पाहते पाहतां ।
या तिहीं ते तत्वता पाहों जाणें ॥१४॥ जे अनादि निजशक्ती
मोहिनी । महामाया माय राणी । डेरा मांडिला तिचे रंगणीं ।
अती विचक्षणी ममाभिमानी ॥१५॥ कर्ण कुमारीच्या हातीं ।
डेरिया आणिली औट वोली माती । संकल्प कुळाकाचे हातीं ।
डेरा अती निगुती । गुणाचा केला ॥१६॥ कुंडीं घातला वैश्वदेवो ।
बुडीं कर्म काष्ठें लाविलीं पाहाहो । बुद्धीसी ठेउनी ब्रह्मदेवो । डेरा
निव्रीहो मांडिला १७ संकल्प विकल्पीं घातला चंद्र । ग्रहणीं घातलाजी
इंद्र । पळसासवें लाविला उपेंद्र । सर्वाभिमानी वैसविला ॥१८॥ वरुण
ठेविला रस उत्पत्ती । प्रजा उत्पत्ती प्रजापती । यम ठेविला अधोगती ।
नरकोत्पत्ती गुदद्वारीं ॥१९॥ आश्विनीदेवें सोडिली घानी । ते येउनी
वैसलें प्राणीं । डेरिया स्पर्शाचा स्पर्श मनीं । ते काया वारेनीं धरिलीसे
॥२०॥ अन्नपानाच्या पचनीं । जठरीं ठेविला जठराग्नी । प्राणापान भाते
दोन्हीं । फुंकिते अनुदिनीं अहोरात्र ॥२१॥ पंचभूतांचे चोहदा ।
चारी भूतप्राम येती हाटा । जन्ममरणाचिया पेडा । वसती उद्धटा
कर्माकर्म ॥२२॥ रोम सुमनांचिया माळा । शोभती डेरियाच्या
गळा । तिहीं अवस्था सोहळा । वेळोवेळीं भोगिती ॥२३॥ चहूं
गुरुधार्तांचे शेले । चहूं मुक्तीचे ध्वज उभारिलें । हरिभक्तिचे फरका

बांधलें । डेरा तारूं लागले रामनामानें ॥२४॥ अनुहात डौराचा
नाद । तेथें वेदांचे वेदानुवाद । सिद्धांत बोध त्याचे शब्द । डेरा
प्रसिद्ध अवतरला ॥२५॥ या डेरिया बाहेर जो निघाला । तोचि
दादुल्याचा दादुला । डेरिया आंत जो अडकला । तो तो गेला
अधःपाता ॥२६॥ जो रामनामानें तारूं धरी । तो रिषे डेरिया
बाहेरी । जो पडे निदेच्या घरामाझारी । तो आघोरी पचिजेत ॥२७॥
एका जनार्दन म्हणे । ऐसीं डेरियाचीं लक्षणें । डौरकार जालें या
कारण । डौर वाहूनी सांगणें । निजहितार्थ ॥१२८॥

हिंदुतुर्कसंवाद.

३९६६. प्राप्ती एक भजनविरुद्ध । दोहींचा संवाद परिसाधा
॥१॥ हिंदुंकु तुरक कहे काफर । तो ह्मणे विटाल होईल परता सर ।
दोहींशीं लागली करकर । विवाद थोर मांडला ॥२॥ सुनरे ब्रह्मन
मेरी बात । तेरा शास्तर सबकु फरात । खुदाकु कहते पाऊ हात ।
ऐसीं जात नवाजे ॥३॥ ऐक तुर्का परम मूर्खा । सर्वाभूर्तीं
देवो देखा । हा सिद्ध सांझनि आवांका । सून्यवादका झालासी
॥४॥ सुनरे ब्रह्मन पानबुडे । बुडक्या मारे पान कुकडे । तुझारा
शास्त्र जो कोई पडे । वो बडे नादान ॥५॥ कमाख लोको
शास्त्र चलाया । खुदाकु कहते भीक मगणे गया । बलीनें पकड द्वार-
पाल कीया । लोक भुलाया हिकाकतसे ॥६॥ तुझारा शास्त्र सबही
दिला । अळापर लेते हिंला । क्या भासवलविंला । कम अकलोके ये
बात ॥७॥ तुमची किताब तुझासी नाठवे । सुलखनमो मीन
पढा देवे । प्रथम अबदुल्ला अल्ला हुवे । तो ह्मणे भिक भिस्तके
मेवे । हीं भीक तुमचीया देवें उपदेशिली ॥८॥ फकर अफजुल्ला
खुदाकु भावे । भीक देता लेता भिस्तकु जावे । भीक्षा पावन परप्र-
भवे । हे दिक्षा देवें दाविली ॥९॥ फकीर साक्ष बोलतो ॥
फकर फजतारी खुदानें नवाजा है । फकर आकरीब
खुदाकूं । फकर भावता खुदाकूं । फकरन्या खुदाकूं । फकर
लाहिला खुदाकूं । फकर अळे खुदाकूं । फकर लोडे खुदाकूं ॥१०॥
वय तत्व कलिहा । जीयादर हाजरत । गाजाया दरगाज ।

मोक्षी दरभिस्तररूप । गाफील दरदोकु जा । अल्ला येर खालीकी । गाफीला दर दोगखी । फकीर मागतो भीक । अल्ला दोश नेला ॥ अल्ला वलकलतालील तूं अल्ला । हारसीर मौजुद तूं अल्ला । खालीकें तूं अल्ला । नजर नाजीर तूं अल्ला । आकील आकिला तूं अल्ला । जीव जीवा तूं अल्ला । पीट भरावया भीक तूं अल्ला । दोष नेला ॥ आणा तुप रोटी कानवला । अल्ला दुधभात दे मला । अल्ला मांडे पुरी घारी दे मला । अल्ला वडेवडुचे दे मला । अल्ला क्षीर साखर दे मला ॥ ब्राह्मण श्लोक बोलतो ॥ भिक्षाहारी निराहारो भिक्षानैव प्रतिग्रहः ॥ असंतुष्टः सदापापी संतोषी सोमपः स्मृतः ॥ वळी खुदाचा खासा बंदा । त्याच्या भुलला भक्तिवादा । त्यापासीं देव तिष्ठे सदा । तुझी कां निंदा करितां ॥११॥ तुझारा ब्रह्मां बेटी चोद । वो पढे सव झुटे बेद । तुझारा शास्त्र बेद । ब्रह्म नाद लतीफ ॥१२॥ झुटे लतिफें केंव केंव चलाये । खुदाकी औरत चोर लेगये । उसै बांदरे मदत हुवे । ओ शास्त्र पढ पढ सुवे । गफलत खाय गुमार हो १३ जीस ह्यणा बीची आई । सोचन करा तीयो ठायी । तुरकाची निष्ठाई पाही । ब्राह्मणाच्या ठायी निंदिता ॥१४॥ बाबा आदम माया हुवा जोडा । हे कितान तुझी पढा । आपुले शास्त्र नेणा घडफुडा । आम्हांसी झगडा कां करितां ॥१५॥ बाबा आदम माया हुवा जाली । त्यापासुनी दुनिया अदमी झाली । आदम नामें सांगा आपुली । बोलतां भुली तुमची तुझां ॥१६॥ बाबा आदम माया हुवा जाहली । ती ह्यणतां तुझी सैतानें नेली । सीता रावणें चोरिली । ते का बोली उपहासा ॥१७॥ तेव्हां फिरस्तें बेठे कैले । जचराईल । ईजराईल । मनकाईल । नसकाईल । मितकाईल । फसें माया हुवा घेउनी आले । रामे जुत्पती बोलविले । सीता शुद्धी करावया ॥१८॥ सुनरे ब्रह्मन अकल गधडे । जबा दराजी जबां जोडे । तुमारा शास्त्र जो कांई पढे । ओ बडे गाफील ॥१९॥ गाफीलो खुदा बंदखानी लाया । उसें कंसासुर मारणें आया । देव कानें खुदा छुपाया । ओ शास्त्र भुलाया नादान ॥२०॥ छपे छपे बंद खुलास किया । इने बातपर बोध लाया । खुदाकू कहे जेहेर

पिलाया । या हिल्ला या सालीम ॥२१॥ आपने मुसे आप फजित होते । खुदाकुकु कहते गोरखते । वो बाता सुन सुन रोते । खुदाकुकु कहते ढोरकी ॥२२॥ काफरनें अकल छोडी । खुदाकी बढाई साली तोडी । क्या मांका थपडी । जबा जोडीभी करता ॥२३॥ तुमचे मुसाफ पहा बोले कांहीं । खुदा मौजूद सर्वांठायीं । तो काय बंदखानी नाही । हा विरोध वांयां तुम्ही माना ॥२४॥ जह्वां मनकी बढाई । तहां खुदा एकलासा नही । गैबमो खुदा छपा भाई । हे फारसी पाही तुम्ही पढा ॥२५॥ दील खुदाकुकु मुष्किल धरे । तो दीलम्यानें खुदा भरे । बंदका बंद खुलास करे । हे हादी पैगंबर बोले जे ॥२६॥ आवलीया आवलीया । शाहामोदीन आली । आली अपरसून बोली । गाय गज बांदरे । समस्त रक्षिजे परमेश्वरें । ही तुमचीये किताबे उत्तरें । तुम्ही त्या कारे मानाना ॥२७॥ कुत्ता कव्वा चुवडे चिचडे । बोही रक्षने खुदाकडे । आपुले शास्त्र नेना धडफुडे । आह्वासी झगडे कां करितां ॥२८॥ तूं रद्दे रद्दे बहान जोकांडी । तूं क्या क्या हा हीकात मांडी । बंदगी करना सालीम लंडी । सीर दाढी मुंडी खुदानें ॥२९॥ तुम्ही हिंदु अस्सल बुरे । फत्तरके पुतले राज करे । उसका नाम खुदा धरे । एक तारी करे उस जगा ॥३०॥ उसके हुजूर पुराना पडे । औरत मर्द सब खडे । उसके आगे लिहीलिडी पडे । नव्हे बडे नादान ३१ जीसफत्तरपर शेंदूर चडे । उसके आगे औरता खडे । निंव पहेरनें नंगे खडे । मागें पोंगडे उनके पास ३२ तुम्हारा बेद सवही ढिला । तमाम बैता नामाकु ला । पनर बंदगी करो गलबला । खुदा गाफिल भफलती ॥३३॥ जळीं स्थळीं काष्टीं पाषाणीं देव । हा तुमचे किताबाचा मुख्य भाव । तुमचे तुम्हासी न कळे पहा हो । पूर्ण अभाव तुर्काचा ३४ थिजलें विघुरलें तूप एक । तैसें सगुण निर्गुण एकल देख । तुम्ही प्रतिमेचा करितां द्वेष । परम मूर्ख अविवेकी ॥३५॥ जी जी नेत करी बंदा । ती ती पूर्ण करी खुदा । तुमचे किताबाचा बांधा । तुमचे बोधा कां नये ३६ तुमचा अभाव तुम्हासी प्रगट केला । जवळील खुदा दूर बोभाइला । एकचार अल्ला एकचार अल्ला । बाकी हैराण झाला । नाही भेटला अद्यापि ॥३७॥

दुरिलासी हांक मोठी । जवळिलासी कानगोष्टी । तुझांसी
 निकट झाली भेटी । आरडोनि उठी मुख्य मुलांना ॥३८॥ खुदा
 माना पश्चिमेकडे । येर अवघे कां वीस पडे । मौजूद झणा चहुंकडे ।
 हेंही धडफुडे तुझी नेणां ॥३९॥ पांच वखत खुदाचे झाले ।
 बाकी वखत काय चोरी नेले । तुमचें शास्त्र तुझीं मुलले ।
 देवासी केलें एकदिशीं ॥४०॥ आम्हांसी म्हणतां पूजितां
 फतरें । तुम्ही कां मुडयावर ठेवितां चिरे । दगडाचे पुजितां हाजिरे ।
 पीर खरे ते माना ॥४१॥ केवळ जे का मेले मंडे । त्यांची जतन
 करतां हाडें । फुल गलफ फतरियावरी चढे । उद सो पुढें तुझी जाळा
 ॥४२॥ गंगा न्हावो तुम सयले पाक । तो कैव कर्ते जुदा जुदा
 सैपाक । बीटाल बीटाल कर मारे हाक । सब नापाक दो जखी ४३
 कहो सर्वाभूती भंगवद्दावो । बोले एक जगे खाना कोन खावो ।
 एक एकीसकू हात न लावो । जुदा जुदा ठावो अलाहिदा ॥४४॥
 खाना खाते उसका दाना उसपर चढे । तो उसकी नरखी लेभे दवडे ।
 आध किया मत छोडे । दोनो रैत खडे जमातसो ॥४५॥ औरत
 आपकी घर खाना खावे । उसे सैपाकमे ती बाहेर करावे । रात
 ज्याकर उसपास सोवे । तब ना कहे नापाक ॥४६॥ जीसकी बेटी
 खवंडी लावे । उस संबंधीके घर खाना न खाये । बेटी भावे खाना
 न भावे । बडे किताब बम्हनके ॥४७॥ आमचा सैपाक परम
 निष्ठा । त्याचा सैपाक परम खोटा । समंधीमे समंधीष्ठा । शास्त्र झुटा
 तुमारा ॥४८॥ बेटी पाक बाप नापाक । तुम्हारे शास्त्र की
 हुवी राख । कर्म धर्मकु पडे खाक । हीला दोजक बम्हनकू
 ॥४९॥ तुझी तुरक परम मूर्ख । नेणां सदोष निर्दोष । प्राणी प्रा-
 ण्यातें देतां दुःख । भिस्तीमुख तुझां कैचें ॥५०॥ खुदा मारितो
 मुरदाड देख । तुझी मारा ते पविल चोख । खुदा परीस तुझी झाला
 त पाक । यवन हाळक दोजकी ॥५१॥ जवे कहनी तुझी सांडा
 कुकडे । फडफडीत तुम्हांपुढें । येणें तुझांस काय सबब जोडे । पढत
 वेडा मुलाना सालीम ॥५२॥ जवे केलिया भिस्त पावे बकरा । तरी
 तुझी निमाज रोजे कां करा । आपली जवे आपण कां न करा ।

भिस्तीच्या घरां जावया ॥५३॥ हाजार जथे करी एकला । एक उठ-
 वितां तरी मुलाणा भला । भिस्ती श्रम व्यर्थ पडला । दोष घडला
 प्रत्यक्ष ॥५४॥ हिंदु मुसलमान दोई । खुदानें पैदा किया भाई ।
 तुर्ककी निष्ठा पाई । हिंदुकु पकड कर मुसलमान करो ५५ हिंदुकरितां
 खुदा बुकला । त्याहूनि थोर तुमच्या अकला । हिंदुस मुसलमान
 केला । गुन्हा लाविला देवासी ॥५६॥ जथे करणारकु परम दोख ।
 तुरुक कहे वो सच्या देख । गुना लाया इतें एक । झगडा नाहाकी
 करना ५७ जथे करितां मुलाना बैयत बोले । कभी उठावनकु जीभ
 न हाले । वो खुदा बिगर किसका न चले । ब्रह्मन बोले
 वो सहि बाता ॥५८॥ नरडी काटे भिस्ती दस्त । वो जातका
 भगन मस्त । आगलेकु करितां खस्त । खुदा शास्त करेगा ॥५९॥
 ब्राह्मण झणे अहोजी स्वामी । वस्तुता एक आम्हीं तुझीं । विवाद
 वाडला न्याति धर्मी । जातो परब्रह्मी असेना ॥६०॥ तुरुक कहे
 वो बात सही । खुदाकू ती ज्यति माहीं । बंदे खुदाकू नहीं जुदाई ।
 वो कया रसुलीला हाजरत परदे ॥६१॥ सर्व धर्म ज्याना
 निमाला । मनोधर्म तुरुकें ऐकिला । आनंद परम जाहला । मंत्र केला
 उपदेश ॥६२॥ ते वेळीं केलें नमन । येरें आदरें दिधलें आलिंगन ।
 दोषांसि जाहलें समधान । आनंदे संपूर्ण निवाले ॥६३॥ आधीं
 तुझीं केला झगडा । तो परमार्थाचा बोध उषडा । प्रबोधवया महा
 मूढा । कर्म जडा उदबोध ॥६४॥ शब्दीं मीनला शब्दार्थ । दोहींसीं
 बाणला परमार्थ । परमार्थ मनोरथ । झाले तृप्त दोहींसी ॥६५॥ ऐक्य-
 वाक्य विवाद । विवादीं जाहला अनुवाद । एकाजनादींनीं निजबोध ।
 परमानंद दोहींसीं ॥६६॥

बाजेगारी.

३९६७. संसार बाजेगिरी देख । दुरलग आदेशा आकर देख
 जो कुच होनारा सो कदा न चुके । वळे वस्तादकी पदनामी ।
 आखर जमानी । यादी निकसी बुरे हाल होवेगे । दुनयामे बडा
 बडा तमाशा । बडे बडे हुन्नरे लगे । विद्या अविद्या बोलना एक ।
 वळे बर्तणूक अनेक । ईस काममे बडे बाजी । जीस अंत न पाया १ अरे

देख देख देख देख । पीर पैगंबर अवलिया । सम्यक् सादात बीश्याकु झटे । बासना उटे ना हाटे । अरे देख देख देख । दौड दौड दौड । जब लग उजाडा तनलग दौड । अंधारा पडेगा पिछे कछु न चले । आपसु आम बाजींदे बुरे सटदेना धंदे । हारीदासके पारे । रघुनाथके बंदे । कह्या न भावे फाड फाड खावे । बांद्रामे रान हुवे ॥२॥ तमाशा देख तो अलम खुस होये । दाल बांद्रा रज्या पाले तो मुखचना बाहेर मैले । उठे उठे उठे । बैठे बैठे बैठे । लेटे लेटे लेटे । कहूं तो चुपकाची लेटे । दाल बांद्रा रज्या तलच बाजेगारी येही खेले । तो मेरे नामकी पुछेगी बाता । तो मेरे नाम क्या है । अजबता । अवल मुजें नामनि नथा । दरम्यान पैदा हुवा । सलेखन सुखाद बैठा । बांहा मुथी उठा नाठा ॥३॥ उसधे बैठा निरखनका मार चलाया । सलेखन उस देखती सलेखन बडे माहाजन । राजद्वारी कहने लगे । सलेखनका तमाशा देख । बसले मुजेले नीलखनका तमाशा देख । ज्या हा हा हा हा । आ बा बा बा बा । आ ल ल ल ल । आ त त त त । बोही है बोही है । जोर है जोर है । लडेगा लडेगा । लडेगा तो पडेगा । पडेगा तो चडेगा । हुशार भाई हुशार । भीतरती हुशार तो सुखी । बोहरी ती हुशारी तो बहु हुशारी ॥४॥ गुरु बडा क्या चेला बडा । बाप बडा क्या बेटा बडा । बुढा बडा क्या जवान बडा । तो जवान बडा । कुत्ती ककवा चिटी चिडी । उदभौकु भौमानें । गुरु बडा वा चेला बडा । तो चेला पनामे पडा । गुरुके बढाईसे चेला बडा । बाप बडा वा बेटा बडा । तो बाप का नाम बेटा धरे । बेटेकी चाकरी बाप करे । बापके शीरपर बेटा चढे । उसबद्दल बेटा बडेपना घडे । जवान बडा या बुढा बडा । बुढा जागे मर ज्याये । जवान बहुत तवाना होय । बुढा पडे जवान चढे । ईसबद्दल जवान बडेपनामे पडे ५ नजर कर नजर कर नजर कर । यारो हो नजर कर । नजर करेगा सो जीतेगा । नजर करेगा सो हरेगा । हारीया देना जीता लेना । हुशार भाई हुशार । हुशार होकर समाल । मै कैसी चोदी ल्या-चुंगा । मैने भले भलेकु चोदी दिया । मैने बडे बडेकु चोदी दिया । मैने

बडे बडेकू बेढाल लाया ६ देख देख देख तमाशा मेरा । मैंने वि-
 भांडीकू चोंदी दिया । वो मुर्गीके चोदने लाया । ऋषीश्रृंगकु चोंदी
 दिया । वो नाचनीका दुमाला लाया । वो पाराशरकू चोंदी दिया
 वो दुर्गधीका ख्याल लाया । एक घडीमें तंप गमाया । दुर्गधासो
 सुगंधा किया । उसके जगामे ब्यास नीफजाया । वो महादेव
 कुंबी चोंदी दिया । वो मोहनी का दुमाला लाया । ब्रह्माकु चोंदी
 दिया । वो आपने बेटीका ख्याल लाया । मना कर्ता याद न
 पाया । वो सरस्वतीसे हाथियाल हुवा । तुमारे विष्णुकुबी चोंदी
 दिया वो वृंदाके स्मशानमे लढाया । आशारे नारद । उस नारद-
 कुबी चोंदी दिया । आंगुल करते पैठ बढाया । साठ बेटेका हूकूम
 जनाया । वो तुम्हारा अस्सल देव । जिसे नामरूप नहीं ।
 उस बडे देवकुंबी बतलाया । वो चोंदिमे जगत्र भुलाया ७ रहे रहे
 रहे । चीपरीके रहे ज्या । आपने जगोमे रहे ज्या । जगा छोडकर
 जायगा तो जान जायेगा । तो येता मार माहं । मारत मारते मारलेड
 पडेगा । डांगा उपर पिछ कुटेंगा । दांत निकसकर पसरेगा । डांगा
 तुमारे पेटमेकु जावेगा । इसबद्दल गुमरपना दूर कर । मैजुदकू याद धर ।
 विशयाकु मुसादलम बीसर । देख देख देख लडूं नको लडूं नको ।
 चोंदिके जगा लडूं नको । बाहाली आपडूं नको । उस जगा लेड पडेगा
 तो कालका फांसा पडेगा । ओ तुजे कैच चुप छोडेगा । इसबद्दल
 बिसयाकू लडूं नको ॥८॥ हामारा दाता कुच देता नहीं । इसबद्दल
 बिसयाकू लडत है । वहां बडे बडे जन राजद्वार बैठे है । कुच देना
 सो आज दिनेका दीन है । दिल चहासो देव । कुच मथा नाम
 बोले । दालकी गांठ खोले । आखबतकू काम थावेगा । उस खैरात
 पर हात चले । चुप बैठ मुंडी हालावे । कुच काम नहीं । जासो दिल
 देवेगे तो निज मौजकु पावेगे ॥९॥ सुख शांति सुख छायेगा
 भीस्तीकेती मेवे खावेगा । बड्या बड्याली बोले बढाई । ऐसा कुच दे-
 वीना । निप बैठ मुंडी हालावे । कुच काम नहीं । ऐसा कुच देवीना
 जो खाते पीते भरे । भरीयासो कबहु जा सरे । पोंगड्या टिशड्या-
 कुं खाना पुरे । सबलिया जंमकु बस कर । ऐसा कुच देवीना । एक्या

देवेगे बिच्यारे । यितला दिया भोक भागनेकु गया । उसती दौलत
 कहीं हाकाले लंडीनें लिया । ईगानी पर दुगानी । दुगानी पर
 तीगानी । जीसके तीसके घर दुगानी । परती रुका । ए क्या देवेगे
 बिच्यारे । तो मेरा दाता कैसा है । हा सा रातसा देखना । तो
 हामारा कुच नहीं । भोजराजा देशका नहीं । इंद्र देशका
 नहीं बुरेर देशका । इतना देवे तो पेट भरा भर लेव । ए क्या देवे-
 गे बिच्यारे ॥१०॥ तो मेरा दाता कैसा है । उनके शतकथमे । मेरा
 जीत मेरव चलता । उन्हेथीमे राजना बाक । उसकी खेलता ।
 उनती मेरा जीवता । उनकुं मग नावचाबाता । काठ सक्या । नजर
 कर नजर कर । यारोहो नजर करो । नजर करे गा सो जीतेगा ।
 न नजर करेगा सो हारेगा । हारीया देना जीता लेना । अहल एक
 एक के दो । दोके तीन । तीनके पांच । पांचके पचीस । गाफल
 कहते दस बारा पंधरा बीस । बल्ले सही जान पांचके पचीस ।
 डालीका साप कीया । भलेभलेकु बडेबडेकु । उन्ने लायी माया ।
 वीन लडेगा उन्ने जगद भुलाया ॥११॥ गाफल कहते मेरी माया ।
 गुरु बोध ऐसा पाया । ऐसी हमारी शांती गाये । वो क्रोध बा-
 गकुं खाये । अहंकार साप लडेना चडे । मुवा जैसा चीपका चीप
 पडे । पर परका खबूतर । खबूतरकाबी घर । ये बाता
 सबही दूर कर । पंखबिना हौंस किया । उडे चडे वीन सख
 लोककु गया । सनकादिककी काढी माया । मुख्य मूल ब्रह्म हुशार
 किया । उन्ने हौंसनें बडा तमाशा किया । ब्रह्मासनती मुंड
 मुंडाया । आपवी व्हा छपी खाया । हुशार देखे तो नजीक छु-
 पाया । एक एकमो अनेक । अनेकमो एक । येही देखनामे हु-
 शारीमे देख । वांहा नहीं देखना दुःख । येही खेल खेले तैं
 समाधी सुख । एकाजनादर्नी जग समस्त । इसके बाजीमे भिस्त
 दस्त । देखो फेरिस्तो अजब बात । पैगंबर कहे सदर आमत ।
 येही तमाशा सिद्ध देखे । जो देखे सो जुदा नहीं देख । एका-
 जनादर्नी । बैसक गाजेगारी । ऐन लहक ॥१२॥

३९९८. सरगमे बाजी पताखमे बाजी । जीत देखो उत बाजी ।

धीम धीमः चलत । थय थय नाचत । ये दील बांदरा रज्या, तल-
बुक्के चने- । बार बार उठ उठ लेट लेट । कहुं तो चुपीच लेट । तै
मेरा नाम क्या पुछेंगा भाई । नाम कहुं तो अजप । अदल मुजे
नाम नथा । दरम्यान सो पैदा हुवा । आलेखनकु बाल पलटाया ।
सलेखनकु मार चलाया । मुठा फाटा न्हाये । उस शेहेरमे है पैदा ।
व्हावी बडे बडे महाजन बटे है । कछु देवे कछु दिलावे । आजका
दीन देनेका । आजका दीन लेनेका । दील जाने सो देख । सर-
जावती सो देख । मुसो नाम बोल । दृष्टी कीं गांठ खोल । तूं ग्यानी
तूं ग्यानी । उपर दुगानी । तीन दमंडिया तीन कवडीया । कीस
लंडीनें क्या देना । कीस लंडीनें लेना । मेरा साहेब तो ऐसा है । दील
दूरीयाव । महजुत भरीयाव । उभे तो मेरी मागनेकी बाट । काटं
काट कर छांबी है । हारा देना जीता लेना । जो आंदर सो-
हंसारा । जो बाहेर सीहंसारा । फिर तेरे तै चोंदी कैसी देउंगा ।
चोंदी कहे तो बडेबडेकु दीयी है । भले भलेकु दीयी है । तेरे
पराशरकुबी चोंदी दीयी है । जो दुरगंधासो ख्याल किया है ।
बेद व्यास पैदा हुवा है । तेरे नारदकुबी चोंदी दीयी है ।
पलखम्यानें नारदकी नारदी किया है । घुसल करते पेट बंडो-
या है । हुकुम करते साठ पींगडे जनाया है । तेरे ब्रह्मेकु चोंदी
दीयी है । जो सरस्वतीसे हैयाल हुंवा है । तो ब्रह्मा बेटी चोदक
हला है । तेरे विष्णुकु चोंदी दीयी है । जो शृंदाके स्मशानमे रखा
है । तेरे महादेवकुबी चोंदी दीयी है । जो जंगलमे मोहनीके सात
हैया हुवा है । तेरे बडे देवकुबी चोंदी दीयी है । जो आदि औरत
आधा मर्द कीया है । रहे रहे रहे मुर्गीके । आपने , जगान्व रहे ।
ज्यगा छोडकर जायगा तो । मारते मारते मार खायगा । उपर
जबरायेल काटेगा । दात नीकसकर पसरेंगा टांगा । फिर क्या
माके पेट आवेगा । ईसबदल मगरुपना दूर कर । महजुदसो
याद धर । धरेगा तो कैसी धर । धरेगा तो जुदा न कर । परका
खबुतर कीया । टोलीका साप बनाया । उडा ना उडा जावे । सख-

लोककुम्भी न जावे । सनकादीककी काठी माया । कहे एकाजनादेव
भीस्त दोज्यक सही बाजेगिरी अल्लाहीअल्ला ॥१॥

गारुड.

३९६९. चल चल चल । याद करो गुरु गारुडकी । और आ-
दिपुत्रकी । संत महंतकी । गुणी गुणवंतकी । और बडे बडे महाज-
नकी । बडे बडे सरदारकी ॥१॥ चल चल चल । ये देखो कैसा
खेल होता है । नम कटारी निकाली । सप्त सागर उनके सेवेकू ल-
गाया है । उसमे पांच मुखका नाम देखो है । नागके फणी उपर
ऋषेश्वर बैठे है । सो उनोनें वहां होम किया है । उसके मुखमें एक
निकला त्रिभुवन । सिरपर वैठी एक एक कामिनी ॥२॥ चल चल
चल । नारीके मुखमें बहोत । बनवर व्यासनेकी इगनत । चार
दक्ष नऊ हजार । एक एकके मुखमें लक्ष लक्ष घोडे स्वार । हातीं
घोडे बहोत निकाले । गिन्नत नहीं लगती है ॥३॥ चल चल चल ।
निर्गुण पुरसे मुंगी आई । सो सब खेल खागई । वो स्वरूप देखणे
आये । सो मर गये ॥४॥ चल चल चल मुंगीके मुखमें । ब्रह्मा विष्णु
महादेव बैठे है । छोडा सब ये खेल । शून्यगिरीपरसे बडा नाम
है । नाम बिना कछु नहीं ॥५॥ चल चल चल । हांडीबाग अवल
खेळ कैसा पाया है । गुरुके पावके प्रतापसे याद है । अवल क्या
है उसे गाम नहीं नाम नहीं । रूप रेखा कछु नहीं ॥६॥
चल चल चल । व्हासो धुणी पैदा हुयी है । सो ठकडी नाम पाई ।
भले भले छुटका कर गई । स्वर्ग मृत्यु पाताळ । किसिकु छोडा
नहीं ॥ अरे हांडीबाग ॥ और कुच याद होगया तो बोल ।
अवल तो ब्रह्म नाम था ॥७॥ चल चल चल । हा तो एक
एकके दो । दो के तीन । तीनके चार । चारके पांच । पांचके पचीस ।
पचीसके छत्तीस । छत्तीसके एक । सोही ब्रह्म नाम पाया है । सब खेल
उसके पाससे हुवा है ॥८॥ चल चल चल । एक दो तीन । त्रि-
गुण नाम पाया है । चार तो चार देह है । पांच तो पंचभूत आत्मा
है । छे तो षड्विकार है । सात तो सप्त धातु है । आठ तो अष्ट पाको-
ळी है । नऊ तो नऊ नाडी नषविध भक्तो है । दस तो दस इंद्रिये

है ॥९॥ चल चल चल ॥ इत्रोने बडे बडे जपी तपी । संन्यासी
जोगी दिगंबर । व्याघ्रांबर और । बहुत जनोकी खोड तोडी है
॥१०॥ चल चल चल । दस पांच पंधरा । छे एकवीस
सात । अष्टावीस । आठ छत्तीस सो गुरुके याद है ।
गुरुनाम सबसे बडा है । उन्नोके प्रतापसे ए खेल पाया है ॥११॥
चल चल चल । छत्तीस उपर नऊ पंचेचाळीस । पांच दशक
कहते है । दशका आकडा एक एक पांच उपर पांच है । आवल
आख पंचाणवका सो बरोबर है । पांच पांच उड गये । सो
कछु नहीं रह्या । पिछे रह्या एक । उसे नाम नहीं । निर्गुण ब्रह्म
कहते है । शून्य तो एक है । वहांसो माया भयी । सो नामरूप
माया है । शून्य नहीं तो माया एक नहीं । माया नाम तो रग है
॥१२॥ चल चल चल । वो मायेकूं पूज लटका है । माया रंग तोड
दाली है । सो कछु नहीं । सब खेल मायाका है । मायाके रंगमें सब
बांध डाले है । कोइ छुटा रह्या नहीं । ऐसी माया सबसी बडी है ।
वोई सब खेल करता है । उसविना पान हाले नहीं । उसका झोला
बहुत बुरा है । सो नजर नहीं आवे ॥१३॥ चल चल चल । हांडी-
बाग ॥ हाहाजी ॥ मायासे पार कैसा । पडेगा चौ-यांयशीं लक्ष फेरी
कैसीं चुकोगी ॥१४॥ चल चल चल नाम अल्लाका बडा है । वो अल्ला
ब्रह्म नाम बिटपर खडा है । सो पंढरपुरमे विठ्ठल ब्रह्म नाम है । सर्व
साधुसंत रात और दीन ध्यान करत है । इसे पार पडे गा । येनामसे चौ-
यांयशीं लक्ष फेरी नहीं आवेगी । इस आगे माया लवंडी है । येनाम भुल
जायगा तो । माया डंखीणी झोल मारेगी ॥१५॥ चल चल चल । बाब
बाबा आलालाला । मायाका खेल बहुत बुरा है । सो कबी नजर
न आवे ॥१६॥ चल चल चल । बडे बडेसे लढत है । बडे बडे कीं
पाव पडत है । सोई बडे आप एकसो सब एक । दुजा देखने गया
सो मायेने घेरलिया । एक रह्या सो पार पड गया । वोही अलक्ष-
नाम पाया । जनार्दन नाम एका पाया । सो विठ्ठल रूप हो गया १७

संसार.

३९७०. सांगते तुझा वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा
॥११॥ संसार करितां शिणलें भारी । साधुसासरा घातला भरी ॥२१॥

संसार करितां शिणलें बहु । दादल्या विकून आणले गहू ॥३॥
गव्हाचें दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणतां कैशी ॥४॥
संसार करितां दगदगले मनीं । नंदा विकिल्या चौधीजणी ॥५॥
एकाजनादनीं संसार केला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥

वैदीण.

३९७१. अनादिसिद्ध नवलार्हे झालें । स्वानंद कुरकुला घेऊन
शकून सांगूं आलें । प्रेमाचें कूकू भाळीं लाविलें । सद्भक्ती बीराठी हातीं
धरिले ॥१॥ बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल ॥ध्रु०॥ चार युगाची
काखे पोतडी । दशावतार खेळे परवडी । सोहं शब्द बोलती चोखडी ।
माझा शकून एके आवडी ॥२॥ मच्छाईबया बुरगुंडा होईल ।
कुर्माईबया० ॥ वन्हाईबया० ॥ नरसाईबया० ॥ वामनाईबया० ॥
परशाईबया० ॥ रामाईबया० ॥ कृष्णाईबया० ॥ बोधाईबया० ॥
कलंकाईबया० ॥ शकून सांगूं आले बुरगुंडा होईल ॥३॥ गंगाई
बया० ॥ भागाईबया० ॥ यमुनाईबया० ॥ कृष्णाईबया० ॥
येसाईबया० ॥ तुकाईबया० ॥ लक्ष्मीआईबया० ॥४॥ मच्छ कच्छ
वराह नारसिंह रूपिनी । भक्तालागीं स्तंभ फोडुनी । दैत्यांचा अंत
कसनी । प्रल्हाद कूरकुला रक्षिलासे ॥५॥ वामन परशराम
रूपिनी । हनुमंत कूरकुला सवें घेउनी । शकून सांगावया लंका
भुवनीं । सीतेकारणें गेलीस ॥६॥ कौरव पांडव सर्व मिळाले ।
शकून सांगावया तुज पाचारिले । अर्जुन रथीं बैसविले । शकून
कुरकुला घेऊनि ॥७॥ ज्ञानदेव निवृत्ती सोपान । नामदेवादि संत-
जन । हे कुरकुले सवें घेऊन । भीमातटीं आली असे ॥८॥ पुंड-
लीक कुरकुला पाहून । समचरण विटेवर ठेऊन । भक्तालागीं आनु-
दीन । करकटीं राहिलासे ॥९॥ ऐसा शकून सांगितला । एकाजना-
दनीं आनंद झाला । संतीं जयजयकार केला । शकून कुरकुला
ऐकोनी ॥१०॥

महारीण.

३९७२. जोहार मायबाप जोहार करिते । सकळ सभा स्तुति
मायबापासी सांगते । आपल्या घरचें गा-हाणें देतें । एका कीं जी

मायबाप ॥१॥ तुम्ही ह्याणाल कोण कोठील काई । मी तो आहें
 अनादिसिद्ध दाई । माझे नांव तो असे सकाई । हा तो जांबई माझ्या
 बापाचा की जी मायबाप ॥२॥ हा तर फिरत फिरत आला । एकही
 नवरी नये याच्या मनाला । माझे स्वरूप पाहून बोलतां झाला । ममं
 जनकासी की जी मायबाप ॥३॥ माझे स्वरूप देखिलें पहा नयनीं । मी
 तो केवळ लक्ष्मीची जेष्ठ भगिनी । दुसरी उपमा शर्पनखेच्या
 वानी । शेखी आली लंकेहूनि । पती भक्षणार्थ की जी माझबाप ॥
 माझे स्वरूप देखिलें जेव्हांका । यानें माझ्या बापास मोजिला पैका ।
 एक ढबु पैसा वरी एक आडका । वीस कवड्या की जी मायबाप
 ॥५॥ आषाढमासी धरिलें लग्न । शीत आमावास्या पौर्णिमा पूर्ण ।
 भद्रा व्यतीपात जाणून । कुयोगी लग्न धरिलें की जी मायबाप ६
 यानें लग्नांत करणी केली मोठी । माझे बापासी काळी ना जुनी
 लंगोटी । माझे आईस नाडीयाची आटी । मग कैची की जी मायबाप
 ॥७॥ बहु रेलचेळ याच्या बोलाची । डेगुडेगु दक्षणा कैची । पहा
 गोष्टी कैशा करितो उंची । लुच्यावानी की जी मायबाप ॥८॥ लग्न
 करुनी घरासी आणिले । घर पाहून बहुत संतोष झाले । नटूंकडून
 वारा भरांभर चाले । ऐसे देखिलें की ० ॥९॥ याचे घरांत मनु-
 ष्यांची वस्ती भारी । पहाते तंव एकुलती एक म्हातारी ।
 ती नित्य अन्न अन्न करी । लोकांचे घरीं तुकड्यासाठीं की जी
 मायबाप ॥१०॥ पायलीभर धान्य आणावें जरी । तीन
 शेर ठेवावें याच्या पायांवरी । शेरान्त दोघीनीं कैशा परीं
 गुजरान करावी की जी पायबाप ॥११॥ हा तंव शंखाचा
 शंखपाळ । याच्या घरीं नांदती कडकडीत तिन्ही काल । याच्या
 घरीं पैशाचा दुष्काळ । मग तेलामिठाचा विचार कैसा होईल कीं
 जी मायबाप ॥१२॥ कपाळ माझे कैसें फुटलें । तक्र पिऊन शरीर पुष्ट
 झालें । शिक्ष पेळूं सारखे वाळलें । संततीचें मूळ खुंटलें की जी
 मायबाप ॥१३॥ ऐसें बोलतां राग आला असेल मनीं । पहा कैसा
 दिसतो सूर्यसुत दंडपाणी । पहातो जैसा वक्र शनी । षडमांसीचा की जी
 मायबाप ॥१४॥ आतां असो हा संवाद । याचा आमचा जन्मो-

जन्मींचा समंद । संत सभेसी केला विनोद । सहज रीतीनें कीं जी ।
मायबाप ॥१५॥ एकाजनाईनीं जोहार । रात्र सस्कीं तोंगें अहित ।
फार । संतांसीं दंडवत चारंवार । मीं करतें कीं जी मायबाप ॥१६॥

जोहार.

३९७३. जोहार मायबाप जोहार । माझी नकटीं वायको गन्ह-
चार । खावया मागतीं आंब्याचा खार । आणुनीं घावा कीं जी
मायबाप ॥१॥ माझी वायको मोठी । तिची संगत पडली खोटी ।
तिनें माझी धरोनी हुनुचटी । झणे ऐका कीं जी मायबाप ॥२॥
माझे एक मूल लहान । त्याचे तुझीं करा पाळण । हें सांगतो वर्त-
मान । सावधान ऐका कीं जी मायबाप ॥३॥ माझी वायको राधाई ।
तिचे पंचमूर्ति जावाई । झणोनीं सर्वांसीं सांगतो पाही । ऐका कीं
जी मायबाप ॥४॥ एका जनाईनाचा महार । सांगतो वर्तमान फार ।
माझा खोटा नव्हे समाचार । परब्रह्मीं वास कराल कीं जी मायबाप ५

३९७४. जोहार मायबाप जोहार । मीं कसबे कायापुरीचा
महार । या गांवचा कारभार । उठावणीस आणिला । कीं जी माय-
बाप ॥१॥ कसबे कायापुर शहर । शंभर खेडे दहा बाजार । परि
या अहंकार पाटलाचा कारभार । कांहीं धड नाही कीं ॥२॥ म-
नाजी पंत कुळकर्णी गिरस्त । कामकोध देसाई जचरदस्त । धन्या-
सी पोंचत नाहीं रस्त । मधींच वस्त छटिती कीं ॥३॥ बुधाई आवा
पाटलीण जरा । देती टाकडा टुकडा चारा चुरा । परि या ह्याता-
रीच्या कारभारा । कोण मानितो कीं ॥४॥ एक धनी नाहीं मेले ।
जागोजागीं तकूच जाहले । भ्रमाजी वावा घाईस आले । कुळवाड
रस्ते कीं ॥५॥ हरीपंतानें फौल घावा । शिवाजी बाजीनें छुटन
न्यावा । यमाजी कोतवाल यांनीं दंड घ्यावा कीं ॥६॥ म्हणोनीं
मच्छराव कूर्मराव आले । वन्हाबाजी दडाले । धरत्री बुडती कीं
॥७॥ नरसोबावा तापाड । हिरण्यकश्यपा दिधली थोबाड ।
वामनोजी बुवा लहान वाड । परी थोरासी न गणिते । कीं
॥८॥ परसोजी बुवा रागांत शिरले । एकवीस वेळां क्षेत्र
मारिले । अखेर अमोद विघ्न बसविले । रामाजी घुसले जग । फिरूं

कीं० ॥९॥ कृष्णाजीपंत कारकून भले । ते बायकामुलांनींच भुल-
विले । ह्याल तमाशे फार केले । अखेर आमदाणीतच गेले कीं०
१० बोधाजीबुवा जंगली राजा । कलंकोजी बुवाचा मोठा आवाजा ।
त्यानें घोडा केला ताजा । फिराद दुरदुर केली कीं० ११ मनाजी-
पंत ठाणेदार जाड । मुख्ख अवघा केला उजाड । दाही पेठ्याचा
वाजार जड । उच्यापतीखालीं बेजार केला कीं० १२॥ चरण-
पेट्याची हाल पैल मोडली । सुरावाजीची चळ उडाली । कर्णपुरी
बधीर झाली । मार मासनी कीं० ॥१३॥ निशाक्त झाले चरणपूर ।
दाढापूर झाले चूर । नैनपेटा डोळसपूर । खालीं वदनुर कीं० ॥१४॥
शेसफुल खालवले राट । मांड्यापुरास घासन दाट । लोंगेपेटा भन-
भनाट । बोचरा केला कीं० ॥१५॥ टेरीवाडी टांचापूर । एके ठायीं
न होती दूर । आतां गांडापुरानें ठारादूर । करोनी काय होते कीं०
॥१६॥ दाढापूर बत्तीस पेट । कटकटीमुळें उपटले बेट । गांवनाशापूर
हनुवट । खलवता पळावया करीत कीं० ॥१७॥ कंबर बाजिस
दाटी भारी । हालकळोळ बकापुरी । तळांत गांव टेक न धरी ।
कामीटगांव कमजोर झाले कीं० ॥१८॥ सर्वांगानें केली पळनी । आ-
पान पेठ्यास पडली वोढनी । धुरळे उडती कीं० ॥१९॥ फरदापूरके
निट पेट । टेके वाट झाली सपाट । गुडघापूर कोपरगांव नीट ।
कुठवर सोसेल कीं० ॥२०॥ वाटवाडी हालवली देठ । नागीन पे-
ठ्याचे उकलले बेट । कंठ सरोवर राट । कापे थरथरा कीं० ॥२१॥
जीवन झरीस पडली आट । वांचे गांवचे उकलले बेट । चांदपूर
तीन वाट । पळावया खलवत करीत कीं० ॥२२॥ येथे वसूल
बाकींत राहिले काय । हिशोबाचा नाहीं ठाय । जिवाजीपंतानें
पसरले पाय । मज नफरासी बोल नाहीं कीं० ॥२३॥ एका जना-
र्वनीं जोहार । मी धन्याचा राबता महार । झाडीन साहेबाचा दर-
वार । निवालों खावून कीं जीं मायबाप ॥२४॥

वेसकर.

३९७५. जोहार मायबाप जोहार । सर्व शरीराचा कारभार ।
मी आहे नफर साचार । मी वेसकर आलों ॥१॥ मी निजानंदीचा
रहिवाशी । धांवत आलों संतांपाशीं । सांगतो तें मानसीं । दड

धरा ॥३॥ माझे धनी मोठे थोर । त्यांचा मी आवडता फार ।
 स्तेथील सारा कारभार । मीच करितो ॥३॥ माया ही धन्याची राणी ।
 इची संगत नका धरू कोणी । थोर थोरा पाडिले व्यसनी ॥४॥
 विश्वामित्र पाराशर । नारदादि ऋषीश्वर । ब्रह्मा विष्णु शिव साचार
 ॥५॥ इंद्र चंद्र महामती । पाडिले विषयावती । एकाजनादनी धरा
 भक्ती । मी वेसकर आलो ॥६॥

वैकु.

३९७६. मच्छाई यो शंकासुर मारुनी चाऱ्ही वेद लाईये ।
 ब्रह्मासी सुख केलीये । तुझ्या रूपाची थोरी काय वर्णू ये । बुरगुं-
 ङाये माये बुरगुंढाये ॥१॥ कच्छाई वो समुद्रमंथन केलीये । पाठन
 देऊन महा मेह तारिलीये । दैत्यासी मारिलीये । देवासी रक्षिलीये ।
 ऐसी तुझी थोरी जग वाखाणिये । तुझे स्वरूपाची ऐकून बहु सुख
 पाविलीये । माये बुरगुंढाये ॥२॥ वऱ्हाई वो पृथ्वी बुडीये । ते दाडे
 धरीये विश्वजनासी तारिये । तुझे स्वरूपासी ब्रह्म वाखाणिये । न
 कळे तथा सीमाई यो ॥३॥ नरसीमायो प्रल्हादाकारणे । वैकुण्ठी-
 ङुनी प्रल्हाद रक्षिलीये । तारिले भवभक्त तारिले प्रल्हादासी ।
 हिरण्यकश्यपाकारणे आईयो ॥४॥ बळीराम दैत्य पृथ्वी माज-
 लीयो । त्याकारणे कैसी धावलीसे वामनरूप धरुनियो । तीन पाऊळ
 पृथ्वी दान मागितलीयो । तिसरे पाउलीये वळी घालोनी पाताळी
 यो । बघाचे द्वारी द्वारपाळ होउनी राहिलीयो । भक्तीकारणे देणे
 तुझी थोरी झालीयो । आईयो बुरगुंढे ॥५॥ परशारामाईयो । पि-
 त्याचे वचना धावलीयो । रेणुके मातेचे शौर उडविलीयो । पहा
 तितेच नघळ केवळ थोरीयो । पित्याचे वचने चौघे उठविलीयो ।
 भक्तीभाव देखोनी निक्षेत्री पृथ्वी केलीयो ॥६॥ रामाईयो सीते-
 कारणे रामे रावण वधिलीयो । देवगणा सोडून सुखी केलीयो । धन्य
 तुझी एक वृत्ती । सकळ धर्म तारीयो ॥७॥ कृष्णाचाईयो । देवकी
 बंदीशाले त्याकारणे धावलीयो । धरून कृष्णलीला । कौसममासी
 मारलीयो । भक्ती कुवजेची देखोनी तिसी भावे उद्धरलीयो ॥८॥
 जोधाईयो भक्तीभाव देखुनी । तिष्ठत भीमातिरीयो । पुंडलीका

कारणें सकळ जग उद्धरीलीयो ॥९॥ कलंकीयो अवतारं धरुनी सकळ
पृथ्वी बुद्धविलीयो । वटपत्री राहिलीयो । एकाजनादर्दनी देखिलीयो ।
आई वैदीन प्रसन्न झालीयो । सकळ सुख देखिलीयो ॥१०॥

गारूड.

३९७७. सुनो संत सज्जन भाई । हम तो निराकारके गारूडी
आया है । हमारे उपर संतकी नवाई । इस कलजुगमें पैदा हुत्रे
॥१॥ ये देखो खेल खेलते रस्तेमें । सब आलम दुनया देखत है ।
आबे चल अहां हांडीबाग । जरा प्रेमका ढोल बजाव । लग लग लग
लग ॥२॥ पहिले तो छे साप निकालु मैदानमें । बडे बडे अजगर
उसके नाम बताउ । काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ॥३॥ अचे
चल ये सापने बडे बडेकु डंक मारा । भस्मागुर तो भसम कर
दिया । पराशर तो ढीवरनके पिछे लगा । इंद्रकी तो भगांकित हों
गई काया । महादेव तो भिल्लिनके पिछे लगा । विष्णु तो वृंदा देख-
कर घवराया । ब्रह्मदेव तो सरस्वतीपर खयाल किया । ऐसैं साप
कठिण है ॥४॥ अ व व व व । अज्ञानके पेटमें भरे है । निकालु
समाल वे डंक मारे गा । ये हात डाला ॥५॥ डंक मारावे डंक मारा ।
हाय हाय बडी बेदना होती है । आबी जान जाती है । तुजकु
क्या बताऊं । आबी उतारनेवाला कोण बुलावुं । सुनो मेरे पास
सद्गुरुका मोहरा है । प्रेमकी बनाऊ सान । बोधका बनाऊ पानी ।
भक्तीके बैठ दरबारमें । आबी लगाऊ घसके । तो सबी जहर उतारु ६
आबी भक्ती नागिन निकालु । इस नागनसे बडे बडे खेल खेलते ते । शुक्र
याज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । ऐसे खेल खेलते ते ॥७॥ आबे
हांडीबाग । आहांजी । तेरेकु कुच याद है । हांजी । ये देखो पहिले
तो मारु फुक । आबी बनाऊ एक एक क्या है । एक तो निराकार
भगवान हैं । दो क्या है । ब्रह्ममें माया । मायामें ब्रह्म । तीन क्या
है । तीन तो ब्रह्मा विष्णु महेश है । चार क्या है । चार तो वेद
है । पांच क्या है । पांच तो पंचभूत आत्मा है । छे क्या है । छे
तो शान्ति है । सात क्या है । सात तो सप्तयाताळ है । आठ क्या
है । आठ तो आठ प्रकृती है । नऊ क्या है । नऊ तो नवविधा

भक्ती है । दस क्या है । दस तो दस अवतार है । ग्यारा क्या है । ग्यारा तो रुद्र है । बारा क्या है । बारा तो सूर्यका कला है । तेरा क्या है । तेरा तो कच्छपक्या रान्या है । चवदा क्या है । चवदा तो तल है । पंधरा क्या है । पंधरा तो तिथी है । ऐसा एकाजनाईनी खेल । भक्ती पुरःस लगाया मेल ॥८॥

अक्कल.

३९७८. तप साधन सुखें करना । दो मिलके गीत गाना । बहुत मिलके विद्या शिकना । भावबंधमें बरकस रहना ॥१॥ दुष्मान देखके तवाई धरना । खुदा मिलके घाट खाना । पांच मिलकर इन्साफ करना । इन्साफकी तो बात बोलना ॥२॥ उस तलेके न्याय करना । गाफल होकर गम खाना । घोडेपर बैठकर उगे जाना । पावमें जोडा तगार रखना ॥३॥ परावे बेटीपर नजर नहीं रखना । बीरकी कमान ना खेचना । एकाजनाईनी अक्कल वाहना । सहुरुके चरन पकरना ॥४॥

फुगडी.

३९७९. तुझी आक्षी दोधीजणी. मिलुनीजी सखये । मन बुद्धि चित्त टाकी मिलुनीजी सखये । जिव शिव भेदभान गिलुनीजी सखये । फुगडी फू नको होऊं फू । फू फू फू फू फुगडी फू ॥१॥ तुझा माझा हात धरुनी खेळुजी सखये । पंचरंगी चुडे करीं जडोजी सखये । पंचवीस याची घडीं जालुजी सखये ॥२॥ नेट पाट दोधी उभी राहुंजी सखये । कंठी हात ठेवूं हरी डोळां प्राहुंजी सखये । अखंडित ब्रह्मानंदसुख लाहुंजी सखये ॥३॥ खेळतां खेळतां जाहलाजी सखये । प्रवृत्ती निवृत्ती भेद खुंटलाजी सखये । एका जनाईनी एकी एकलाजी सखये ॥४॥

३९८०. फु फु फु फु फुगडी गे । दोधी घालूं झगडी गे । जाउनी महाद्वारी गे । तेथें घालीन फुगडी गे ॥१॥ दोन्ही हस्तक धरून गे । तेथें घालीन फुगडी गे ॥२॥ विटेवरील पाऊल येऊं गे । राहो माझे हृदयीं गे । जेथें वैष्णवांचा भार गे । तेथें घालीन फुगडी गे ॥३॥ जेथें नाम घोष गे । तेथें करीन झगडी गे । एकाजनाईन पाहून गे । मन माझे घालें गे ॥४॥

बेटकुळी.

३९८१. ऐका बेटकुळीचे महिमाना । सांगे सकळ लोकां जना ।
 संतमहंताच्या खुणा । ऐका वाचून त्या ॥१॥ टराव टराव टराव
 मृगवट जाण गा ॥ध्रु०॥ इचे ग्रामीं आहे कोण । दंभ अहंकाराची
 खूण । शब्द करी नाना विंदान । इचे स्थानीं बैसाविले जाण ॥२॥
 रवीमंडळापासोन । सात विकाराचा मान । एकविस स्वर्गाचिये
 ध्यान । साधु सज्जन करिती गायन ॥३॥ दश अवतारावीण । राखी
 भृगुचा सन्मान । भक्तासाठीं झाला श्वान । पाहे विटेवरी मौन्य ४
 एकाजनार्दनीं कुळींचें वर्म दिनीं । तळीं पाताळीं वितळा जनीं वर्नीं ।
 सद्गुरुपायीं मिठी घालुनी । लाधेल प्रासादिक वाणी ॥५॥

३९८२. एक जटाधारी दिसत । एक डोळे वटारुनी पाहत ।
 एक शुरकावुनी बोलत । एक गिळावयासी पाहत ॥ ग ग ग ग । कस
 करतय । मी येव मी येव । सांबळें बाळतान्हुलें । कस करत ० ॥ध्रु०॥
 ॥१॥ एक पाताळामधीं राहत । त्रिभुवनीं त्याचीच मात । एक
 डोळ्यामधीं चमकत । त्यामधीं जग दिसत ॥२॥ एकनाथ साधु
 भली । जनार्दनासी शरण गेला । देहीं याचा देव केला । त्यानें
 रूप दाविलें त्याला ॥३॥

३९८३. लेंकुरें खेळती वो साचें । मायबाप प्रेमें नाचे ॥१॥
 तैसा हेंत पांडुरंगी । धरितां उणें काय जमीं ॥२॥ जैसा जैसा छंद
 त्याचा । पुरवणें लागे साचा ॥३॥ एकाजनार्दनाचा बाळ । कौतुकें
 खेळतसे खेळ ॥४॥

३९८४. टाळमृदंग मोहरी । नौबद वाजे नानापरी ॥१॥ घण
 घणाणा घंटा वाजे । घण घणाणा घंटा वाजे ॥२॥ उपासना याचे
 पायीं । अवघी माझी विठाबाई ॥३॥ एकाजनार्दनीं भाव । अवघा
 माझा पंढरीराव ॥४॥

३९८५. नाहं जोगी नाहं भोगी नाहं जोशी संन्याशी । नाहं
 कर्मी नाहं धर्मी उदासीना घरबासी ॥१॥ बाबा अचिल्यरे बाबा अ-
 चिल्यरे । ब्रह्मां स्फुरे सो माया । नाम नहींं गारूप रेखा सो भै
 आम्हारी काया ॥ध्रु०॥ नाहं सिद्धा नाहं भेदा नाहं पंडित ज्ञानी ।

नाहं जपी नाहं तपी नाहं ध्येय. ध्यानीं ॥२॥ नाहं पिंडा ना ब्रह्मांडा
नाहं जीव शिव कोई । नाहं पुरुषा नाहं नारी नाहं देव बिदेही
॥३॥ नाहं सहूप नाहं चिद्रूप नाहं आनंद भोगे । जनार्दन पुता
अभिन्न एका निर्विकल्प भय अंगे ॥४॥

३९८६. ध्यान धरूं तो देव ना देवी नैवेद्य नहीना बोना ।
पूजा करूं तो भक्त ना गाती गाऊं तरी निःशब्दरे बाबा ॥१॥
निराश भावूं निराश ध्याऊं शून्यमे शून्य खाऊंरे । घटमटके
ज्यांहा बिनाश भैले सो तत्त्व गुरुगम्य पाउंरे बाबा ॥२॥ दर्शन
करूं तो रूप ना रूपा उपचार करूं तो धूप ना दीपा । चंद्र सुरीज
दो मेले सोहं तो आपे आपरे बाबा ॥३॥ फाकट गाऊं फुकट
ध्याऊं नयनविना. निजतेज लखाऊं । क्षुधा खाऊं तृषा पिऊं जीव
मारुनि जिवूंरे ॥४॥ अहं सोहं जिव नाभाव कांहा पाप कांहा
पुण्य । जनार्दन पुता अभिन्न एका सहजीं सहज निरशून्यरे बाबा ५

३९८७. गुरुकृपा अंजन पायो भेरे भाई । रामविना कछु
खाली नाही ॥१॥ आंदर राम भीतर राम । ज्या देखो व्हां रामही
राम ॥२॥ ज्यागत राम सोवत राम । सपनामे देखूं तो राजाराम
॥३॥ एकाजनार्दनीं भावही निका । जो देखो सो राम सरीका ॥४॥

स्थूल देह.

३९८८. स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें
देहे अहंकार । विरोनी जाये ॥१॥ स्थूल ब्रह्मस्थान नेत्री । स्थूल-
भोग जागृती वैखरी । हे नव्हे मी ऐसा अंतरीं । बोध झाला ॥२॥
मग देहें मारितां तोडितां । पूजितां कां गांजितां । नसे हर्षे खेद-
वार्ता । तथा पुरुषा ॥३॥ एका जनार्दनीं । लीन झाला संतचरणीं ।
दर्पणामाजी बिंबोनी । दर्पणातीत ॥४॥

सूक्ष्म देह.

३९८९. ऐशी वाढलीया सद्वासना । तेथें जिराली मनाची
कल्पना । इंद्रियें विषयें प्राणा । बोध झाला ॥१॥ लिंग विष्णू स्वप्न
कंठस्थान । काल्पनिक भोग जाण । वाचा मध्यमा ऐसी खूण ।
मिलोनी ठेली त्या पदा ॥२॥ तेथें इंद्रिया उर्वसी । आलीय

सेजेसी । जग्याचिया मानसी । काम लुठी ॥३॥ एका जनार्दनी बोध ।
अवधा झाला ब्रह्मानंद । लिंग देहान्ना खेद । वस्तु जाला ॥४॥

कारण देह.

३९९०. आतां कारण जें अज्ञान । तेंही गेलें विसरोन ।
बोधानें आसन । बैसलें तेंथें ॥१॥ कारण रूप सुष्ठुसि । आनंद भास
हृदय प्राप्ति । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥ ऐसा
असोन वोहोट झाला । ज्ञानरसें पै भरला । मग सर्वां ठायीं देखिला ।
आत्मबोध ॥३॥ एकाजनार्दनी आत्म्याची भेटी । तेंथें उडाली
त्रिगुण त्रिपुटी । मग बोधानी राहाटी । तेंथें तेंथें ॥४॥

महाकारण देह.

३९९१. महाकारण जे देहज्ञान । त्याचाहि साक्षी आत्मा
आपण । जैसा सेजे ये आंवा मुरोन । तैसा तो जाण ॥१॥ ऐसी
मुराली तुर्या अवस्था । मग साक्षी जाला परीता । तो मुरोनि
वस्तुता । वस्तु जाला ॥२॥ ऐसी विवेकाची राबनुक । विवेके आत्मा
वोळख । एका जनार्दनी परम सुख । प्राप्त जालें ॥३॥

सार.

३९९२. वेदामाजी ओंकार सार । शास्त्रसार वेदांत ॥१॥
मंत्रामाजी गायत्री सार । तीर्थ सार गुप्तचरणीं ॥२॥ ज्ञान सार
ध्यान सार । नाम सार सर्वांमाजी ॥३॥ ब्रतामाजी एकादशी सार ।
द्वादशी सार साधनी ॥४॥ पूजेमाजी ब्राह्मण सार । सत्य सार
तपामाजी ॥५॥ दानामाजी अन्नदान सार । कीर्तन सार कलियुगीं
॥६॥ जनामाजी संतभजन सार । विद्या सार विनितता ॥७॥
जिन्हो उपस्थ जय सार । श्रोग सार शान्ति सुख ॥८॥ सुखामाजी
ब्रह्मसुख सार । दुःख सार देहबुद्धी ॥९॥ एका जनार्दनी एका सार ।
सर्व सार आत्मज्ञान ॥१०॥

आरत्या.

३९९३. तपें तीर्थ ब्रतें जयापायीं मिरवतीं । संत मुनीवृंदें
जया सुखासी लाधतीं ॥१॥ हरीच्या पायालागीं आरती करूं ।
काशावावासेनें चरण दृढ धरूं ॥२॥ सुरासुर उभे नमना कर जोडोनी ।

प्रन्हादं नारद अखंड जयाचे ध्यानीं ॥३॥ एका एकीं विनटलां जना-
र्दन पायीं । आरती करितां देहीं देहभाव नाही ॥४॥

३९९४. संत सनकादिक भक्त मिळाले आणिक । स्वानंद गर्जती
पाहूं आलें कौतुक ॥१॥ नवल होताहे आरती देवाधि देवा । स्वर्गी-
हुनी सुरवर पाहूं येती केशवा ॥२॥ नरनारी बाळा ठक पडिलें न-
यना । बोवाळितां श्रीमुख धर्णी न पुरे मना ॥३॥ एका जनार्दनीं
मंगळ आरत्या गाती । मिळाले वैष्णव जत्रजयकारे गर्जती ॥४॥

३९९५ आरती अनंत भुजा विठू पंढरीराजा । न चलती
उपचार मनें सारिली पूजा ॥१॥ परेसी पार नाही न कळे निगमा
ठायीं । भुलला भक्तिभावा लाहो घेतला देहीं ॥२॥ अनिर्वाच्य
शुद्ध बुद्ध उभा राहिला नीट । एकाजनार्दनीं पायीं जडली वीट ॥३॥

३९९६. दीनदयाळ श्रीगोपाळ व्यापक घननीळा । तंव पद-
कमळ सेवितां कमला नेणे निजलीळा । धन्य भक्त वत्सला उद्धरिले
गोकुळा । मुरलीनादें तारिल्या व्रज सुंदरी बाळा ॥१॥ मा-
रुनी बगळा अजगर सगळा धरिला भुजंग काळा । छंद गोपाळा
लाउनी बरवा रविंसी नाना खेळा ॥१॥ यशोदा वेत्हाळा बाहे ह्मणे
येरे कृष्णा बाळा । भुवनत्रय दाखविलें त्वां पसरुनि मुखकमळा
॥२॥ पदीं विमळा वाद्य खळाळा वाकी शोभे वाळा । एकाजना-
र्दनीं निजरूप पहातां वेधलेंसे डोंळां ॥३॥

३९९७. चरणकमल ज्याचे अति सुकुमार । ध्वजवज्राकुश-
रेखा चरणीं त्रिदाचा तोडर ॥१॥ ओवाळूं आरति मदन गोपाळा ।
शामसुंदर गळा वैजयंति माळा ॥२॥ नाभीकमळीं ज्याचे ब्रह्मयाचे
स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलोछन ॥३॥ मुखकमल ज्याचें
पहातां मुखाच्या कोटी । वेधलें मानस हारपली दृष्टी ॥४॥ एका-
जनार्दनीं देखियेलें रूप । रूपचि पाहतां अवघें झालें तद्रूप ॥५॥

काकड आरती

३९९८. सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजेळल्या
दशादिशा गगना आलीसे शोभा ॥१॥ काकड आरती माझ्या कृष्ण
सभागीया । चरांचर मोहरलें तुझी मूर्ती पाहाया ॥२॥ कोंदलेसे

तेज प्रभा जालीसे एक । नित्य नवा आनंद वोवाळितां श्रीमुख॥३॥
 वारती करितां तेज प्रकाशले नयनीं । तेणें तेजें मिनला एका
 एकीं जनादर्नीं ॥४॥

शेज आरती.

३९९९. हरी चला मंदिरा ऐशा व्हांवती गोपिका । भावें वो-
 वाळिती यादध कुळटिळका ॥१॥ ऐकीकडे राही ऐकीकडे रखुमाई ।
 भावें वोवाळितां हरी जाला दो ठायीं ॥२॥ अष्टादिक सोळा सहस्र
 ज्याच्या सुंदरा । ज्या ज्यांनीं प्रार्थिला गेला तयांचिया घरा ॥३॥
 एकाजनादर्नीं हरी तूं लाघवी होसी । इतक्याही भोगुनी ब्रह्म-
 चारी म्हणविसी ॥४॥

गणपतीची आरती.

४०००. सहस्रची चंद्र उदयो पै झाला । वाग्देवी वाक्य गशेण
 देखिला ॥ चौथी भक्तिज्ञानें चौथीसी आला । गुह्यज्ञानमूर्ति पूर्ण
 बिंबला ॥१॥ जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । कार्यसिद्धी व्रत
 संकट चतुर्थी ॥२॥ शुद्ध पक्षी ज्ञान वद्य पक्षी सीध चौथी । कार्यसिद्धी
 तेथें सूर्याची स्थिती ॥ मंत्रयुक्त पूजा आक्षदा हातीं । चिद्वैतन्य
 दुर्वा सद्वुद्ध चित्तीं ॥२॥ प्रेमाचे मोदक निर भावे क्षीर । प्रबोध
 लाहू गोड गोड साकर ॥ पंचभूताचे खाजे शोभती कर । महाप्रळयीं
 क्षुधेसी आहार ॥३॥ नवनीत निज घृताची धार । नवविधा भक्ती
 पूजा उपचार ॥ शुद्ध सुमनें ठेवा सायुज्य सार । निजभक्तीभावे
 करितो नमस्कार ॥४॥ देई देवा सहस्र मन उन्मन । सकाम नि-
 ष्काम कामना पूर्ण ॥ भुक्ती मुक्ती देवो प्रसन्न वदन । कृपा विश्व-
 रूप एकाजनादर्न ॥५॥

हनुमंताची आरती.

४००१. जयदेवा हनुमंता । जयजय अंजनीसुता । आरती
 वोवाळीन । राया रामाच्या दूता ॥१॥ वानरीरूपधारी । ज्याची
 अंजनी माता । हिंडतां वनांतरी । भेटी झाली रघुनाथा । धन्य तो
 रामभक्त । तेही मांडिली कथा ॥१॥ सीतेचें शुद्धी सांगे । रामें
 दिवली आज्ञा । उल्लंघुनी समुद्रतीर । गेले लंकेच्या भुवना । शोधिले
 अशोकवन । मुद्रा टाकिली खण । सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून २
 निकुंज बळें इंद्रजीत । होम करी आपण । तोहि तो विश्वंसिला । लघु-

शंका करून ॥ देखुनी पळताती । भूतें महादारुण ॥३॥ देवूनी भुमुः-
कार । नरलोक आटले । रामहि लक्ष्मण । जरी पाताळीं नेले । तयांचे
शुद्धीसाठीं । जळीं प्रवेश केले । अहिरावण महिरावण । क्षणंमाजी
निर्दाळिले ॥४॥ हनुमंता नाम तूतें । किती वणूँ मी दातारा । भुससी
सर्व ठायीं । आजूवाजू आमरा । स्वामीसी सोडविले । दिनानाथा
माहेरा । एका जनार्दनीं । मुक्ति झाली संसारा ॥५॥

देवीची आरती.

४००२. मोहो म्हैसासुर मारुनी बोध त्रिशुळ गळा । काम-
क्रोध चंड मुंडवो मर्दिले लीळा । लिंग देहे रक्तबिंदु रोशे शोषी
सगळा । कर्माकर्मा शुभनिशुभ निवटिले लीळा ॥१॥ आनादि
सिद्ध तूं वो अक्षरे अविनाश योगिनी । ब्रह्मादिका अगोचर ब्रम्ह-
रूप ब्रह्मीणी । सहज तूं शिवशांभवे चैतन्य भवानी ॥ध्रु०॥ प्रकृतीचा
आंगीं तूं खेळसी पर पुरुषपणें । नित्य आरती उजळली उदो उदो
म्हणोन । अनुहात चौडके वाजती तेणें येती स्फुरण । चौऱ्यांयशीं
लक्ष भुतावळे नाचविशी तूं प्राण ॥२॥ अभिन्नव तुझी दशनें
पाहणे मज । उरी सीरी बाहु भूषणें वैष्णव रज । निजतेजें
दिवीं उजळूं वोवाळूं सहज । सच्चिदानंद गोंधळी नाचसी तूं भोज
॥३॥ दृश्य वो द्रष्टा दोन्ही सारुनी दशपण देणें । देखत देखणें
गिळुनी तुझे स्वरूप पाहणें । स्थावर जंगम तूंची तूं एकले एकपणें ।
जिघदान बळी दिधल्याप्रती प्रसन्न होणें ॥४॥ प्रणव पिठीचीं
त्रिपुटी भेदोनी चरती । त्रिगुण गिळीले अव्यक्त व्यक्तीं । स्वानंद
घट भरोनि चैतन्य शक्ती । एकाजनार्दनीं एकाएकी एकलेची प्राप्ती ५

तुळसीची आरती.

४००३. प्रातःकाळीं तुझें उत्तम रूप । दर्शन केलीया जाईल
पाप ॥ पूजन केलीया प्राप्त वैकुंठ । न कळे महिमा तुझी तूं माय
श्रेष्ठ ॥१॥ जयदेव जयदेव जयमाय तुळशी । कलयुगीं तारक तूं
एक होशी ॥ध्रु०॥ उत्तम रूप स्वरूप सुंदरी । तुझें आंगीं वेद असे
पै चारी ॥ तुझी पूजा करिती पुणें नरनारी । त्यासी भुक्ति मुक्ति
होती पै चारी ॥२॥ थोर तुझा महिमा कार्तिक मासी । राधा
दामोदर असती तुजपाशीं ॥ तुळशी वृंदावनीं तूं हो राहासी ।
तुझा महिमा आहे समस्त देवासी ॥३॥ रामकृष्ण तुळशी नाहीं


हो भेद । तुळशी वृंदावनी असती गोविंद । तुळशी वृंदावनी करती
आनंद । एकाजनार्दनी तुळशीचा छंद ॥४॥

दत्ताची आरती.

४००४. स्वानंदें आरती दत्त प्राहू गेले डोळां । तंव चराचर
अवघा श्रीदत्त स्वलीला ॥१॥ विस्मयें दाटले आतां बोवाळूं
कैसें । देखते देखणें श्रीदत्तची दिसे ॥ध्रु०॥ असे आणि नसे हा तो
विकल्प जना । दत्ता दत्तस्थिति जनीं देखुनी जनार्दना ॥३॥ जनीं
जनार्दनीं निजरूप दत्त । एकाजनार्दनीं तथें अद्वैय नित्य ॥४॥

जनार्दनाची आरती.

४००५. जयदेव जयदेव जय जनार्दना । परमार्थें आरती भा-
वार्थें आरती आभिन्न भावना ॥ध्रु०॥ अवलोकितां जन न दिसे
जनार्दन । भिन्ना भिन्न कैंचा द्राव्री अभिन्न । अनेक एकत्व दिसे
प्ररिपूर्ण । थकली मन बुद्धि कैंचा गुण अन्नगुण ॥१॥ ज्योती-
निया ज्योती उजळली दिती । तें तें ज्ञाली सतेज आरती ।
पाहाणें तें पाहाणेंपण पहावया स्थिति । सुरेचि पै वेगळा देहा नवी
तृप्ती ॥२॥ उजळितां उजळेना उजळायालागीं । वेगळपण कैंचें
सुरेचि भागी । आंगची आर्पिला आंगींचा आंगीं । जीवशीवपण गेले
हारपोत वेगीं ॥३॥ पाठ ना पोट अवघा निघोट । सर्वांगीं देखना
सर्वां वरिष्ठ । विष्ट ना मिष्ट गुप्त ना प्रगट । ओहं सोहं सगट भरी-
येला घोट ॥४॥ सर्वदां दिसे परी नाकळ मना । जें जें दिसे तें
तें दर्शन जाणा । अभाव भावनेसी हारली भावना । अभिन्नव
आरती एकाजनार्दना ॥५॥



श्रीभानुदासमहाराज

यांच्या

अभंगांचा वर्णानुक्रम.

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
अगा पंढरीनाथ	५८	ऐसियासी कृपा	६२	तुझिया रूपाची	७५
अद्दय आनंद तो	९	कल्पना आविया	४८	तुमचें नाम गोड	३८
अधोगती आह्वी	६१	कामाच्या सोसें	५२	तुझी कराल तें	५९
अनाथाचा नाथ	६८	कोठवरी धावा	६५	तुझी रूपनिधी	८१
अनादि परब्रम्ह	८	कोरडीया काष्टीं	९२	दाभिकाचा देव	२५
अवध्या सोडियेल्या	८६	कंसराव चिंता क.	९३	दिनबंधु ब्रीद	६६
अवतारादिक जाले	७	गाई गोप विप्रा-	८८	दीन आह्वी रंक	६९
अहो पांडुरंगा प-	७२	गुडीयेसी सांगूं	८७	देखतांचि रूप वि-	१५
अहो श्रीरामा पती-	७०	गोड साजिरें रूपस	१७	देखोनियां पंढर-	२६
आगम निगमां-	२४	चतुर्भुज मूर्ति ला-	१६	देवा कोठवरी	६३
आमुचिये कुळीं	३६	चार युगामाजी	४१	धन्य धन्य हें	३१
आले वारकरी	९४	चंचळ हें मन	६०	धर्मशास्त्रीं आहे	३४
आलों दृढ धरु-	२०	चंद्रभागेतीरी उभा	११	नको फिरूं रानीं	५६
आवडोनि कर क-	३५	जन्मोजन्मीं आह्वीं	१९	न सागतां कांहीं	२७
आशिर्वाद देती	८९	जपतां नाम वि-	३७	न येसी योगियां.	२३
आशेच्या सोसें	५३	जमुनाके तट धे-	८४	नासाचा महिमा	३९
इहीं श्रवणीं तुझे	७७	जाडीचें घोंगडें ये	५	पतीत ह्यणोनी	६७
उठी तात मात	८२	जें आकाश वर	५७	परलोकींची वस्तु	२९
उद्भवला अकार	१	जें सुख क्षीर	८०	पशुपक्षी श्वापद	४६
उन्मनी समाधी	१८	जैसा उपनिषदाचा	१२	पंढरीचें सुख प-	३३
एक नामापरतें	४०	तारक नाम सोपें	४२	पंढरीचें सुख	२८
एकाचिये घरीं	७८	तुजपासाव सर्व परीं	४	बैसोनी अनुष्ठान	४५
एक साजणी वो	८५	तुज पाहूं जातां	६	भवसिंधू तराव-	४४

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
भाकितों करुणा	७१	रायें कंठमाळ दे-	९१	शेंबडी वांकुडी	७९
भांबावसी कारे	५५	लावण्य रूपडें	१४	शंक चक्र गदाधर	१३
भाविकासाठी उ-	३२	वाचा आणि अ-	३	श्रवणी कीर्ति ऐ-	७६
मज निरविलें	६४	वेदशास्त्रांचें सार	२१	श्रीराम आम्हां	४३
मनासीं करीं पां	५०	वेदांत सिद्धांत	७३	षड्विकार आणि	२
माझा तो भर-	७४	वेदीं सांगितलें	१०	सांडोनी तितुके	९०
माणिकाचे ता-	३०	वृंदावनीं वेणु क-	८३	साधनाच्या आटी	५४
ये संसारीं बहुतां	४९	शरणागत जाह-	४७	हेंचि साधकांचें	२२
योगाच्या आटी	५१				

श्रीजनार्दनमहाराज

यांच्या

अभंगांचा वर्णानुक्रम.

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
अनंत निर्गुण	१	गुरुसख्या तुजविण	९	नको गुंतू लटि-	१६
अहो सद्गुरु अ-	११	जन्मा आलों मी	२	नरहरी गुरुराया	४
अहो सद्गुरु दा-	१०	तीर्थ पर्यटन का-	१८	बोडक्या लाडक्या	२८
आतां गुरुराया प-	५	तुमचा प्रसाद ला	१४	मन स्वस्थ चि-	३३
आणिक या सृष्टीं	२१	तुळशी वृंदावनी	२४	मुख्य ती उपा-	२०
आलिया अतिथा	२६	दासा दुःख जालें	३	मुळीं नाहीं गुण	१२
उदय समाधी	३०	देवा सांपडलें वर्म	७	विधिनिषेध था-	२३
उदयेचे तान	२९	देह शुद्ध करुनी	१७	शिष्य म्हणे स्वा-	३२
एकविध भाव	१९	देहाची समाधी	३१	सर्वाभूतीं भाव	२५
करुनी ऐसें आच-	८	धन्य कृष्णातीरीं	१३	सागरीं वर्षळा	२७
कंठी राहो नाम	६	न करीं आळस	२२	संकल्प विकल्प	१५

श्रीएकनाथमहाराज

यांच्या

अभंगांचा वर्णानुक्रम.

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
	ॐ.	अगम्य तुझा	६८९	अधरीं धरनीं	३७७७
ॐकार निज	३७१८	अगम्य तुझा	२३२	अर्धे क्षण घ-	१६६२
ॐकार सह	५०३	भगाध चरणांचे	५३८	अनन्य आवरी	९९६
ॐकार स्वरूप	५७९	अगाध चरणा-	२६१८	अनन्य शरण	६३०
ॐकार स्वरूपा	१७७६	अगाध जीवनीं	२४३०	अनाथाचा	२७०९
ॐकार हा वर्ण	८६७	अगाध तुझी	३२८७	अनाथाचा ना-	३४४५
ॐकार हा वृक्ष	३३३९	अगाध भग-	६६७	अनाथाचा	१०३६
ॐकार हें मूळ	१००९	अगाथे परस	३७३०	अनादि अंवि-	३९२६
ॐकारा परते	२७०	अगे ऐके म-	३७५३	अनादि निर्गुण	३९३१
ॐनमोजी	१०५१	अमीस आपदा	९२१	अनादि सव-	३७५१
ॐनमोजी स-	१०६८	अचुक साधन	७२२	अनादि सांव-	६३६
ॐनमो सहगुरु	१	अर्जदस्त अर्ज-	३८५२	अनादि सिद्ध	३९७१
ॐनमो ज्ञाने-	३५२१	अर्जदस्त अर्ज-	३८५३	अनादि सिद्ध	३९१९
	अ.	अजव है त्रि-	३८०९	अनामिकादि	११६६
अकार उकार	६६८	अजान वृक्षा-	३५४७	अनुताप नाहीं	२५६०
अकार उकार	६०९	अर्जुनाचे रथीं	३१८	अनुतापावांचु-	२५६२
अकार उकार	१०४३	अष्टाहास्य	३६४१	अनुतापाविण	३०५४
अकार उकार	५००	अडके कम-	२३९७	अनुतापे करी	३३८०
अकार तो अ-	५०४	अणुरेणु पासोनि	४९७	अनुतापे विर-	१७१
अकळ अनु-	२८९०	अणुरेणु पासोनी	५२१	अनुपम्य उदार	३५६
अकळ तो	२१००	अर्थ तो विवाद	३०६४	अनुपम्य उपा-	३५५
अखंड वाचे नाम	७६३	अर्थ नाहीं ज-	२००६	अनुपम्य घन-	३६१
अखंड सदा	२६३२	अदृष्टीं असेल	२५१८	अनुपम्य नारी-	३५४
अखंडीत वाचे	७२०	अद्वैत द्वैता-	३६९८	अनुपम्य पुराणे	३५७
अखंडित संत-	१६३६	अधर्म अदृष्टाचें	२१७५	अनुपम्य भाग्य	३६०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
अनुपम्य वाचे	३५२	अभिनव सांग-	१८३८	अवघा सुखा-	२८५२
अनुपम्य वास	३५३	अभिमान नका	८७३	अवधियासी	६०३
अनुपम्य सप्त-	३५०	अभिमानासाठी	२१०२	अवधे अवधे	२९३३
अनुपम्य सुख	१६२४	अभेद भक्तांचे	३०८५	अवघे आनंदाचे	३८५
अनुपम्य क्षेत्र	३५१	अभेद भज-	३०२५	अवघे आयुष्य	२३०३
अनुपम्य ज्ञान	३५९	अभेदाच्या द्वा-	३२०८	अवघेचि त्रैलो-	१८४५
अनुभव पंथे	१८१६	अभेदाचे उत्तम	३०८४	अवघेचि सुख	२८५१
अनुभवे नाम	८४५	अभेदावांचून	१०७१	अवघे जन्म	९०९
अनुहृत टिपरी	१९१	अभिष देखोनि	२४१७	अवघे ते दै-	२८५०
अनंत नामाचा	२४५	अमृत ते	१२०१	अवघे देवा	३२५९
अनंताचे अनंत	५८३	अमृत विकूनि	२३८९	अवघे दैवता	७०४
अनंताचे गुण	५२४	अमृता उणे	१५०२	अवघे परब्रह्म	३८६
अनंता जन्मीचे	३८८	अमृतासी रोग	३६८०	अवघे यारे	२८४८
अपाय उपाय	१४०८	अभंगळाचा अ	२०७६	अवघे रामराम	८९६
अपार महिमा	१५३१	अयोध्येचा हो	३९१७	अवघे रंगले	२८६४
अबाबाबा बाय	३८१६	अरुता ये	३७९१	अवघे साधने	२८४९
अबोलणे बोल	२८५	अरे अरे गांव	३९३५	अवघे सुखाचे	२२८४
अभक्त पातकी	८४२	अरे अरे गांव	३९३४	अवघे संता	२८५३
अभक्त सभक्त	५०९	अरे अरे मना	२६४७	अवघे क्षेत्र	३८७
अभक्ता दुर्जना	२०७७	अरे अरे मना	२६६२	अवघ्या लोकी	११९५
अभक्ता देव	१४६८	अरे माझ्या	२६६३	अवघ्या संसारा	३३०१
अभयपत्र जीव	३८५१	अल्प आयुष्य	२३४३	अवचट दैव-	१२००
अभ्यासी द्रष्टा	३०७३	अल्प आयुष्य	२४४०	अवचट मुखी	७९८
अभाग्य न	२९२९	अल्प ते आ-	१९१२	अवतरला श्री-	९४३
अभागिया नाव	२०५५	अलक्ष अगोचर	३३३४	अवतार नरहरी	३४३२
अभागी असोत	१५४९	अलक्ष केली वा-	२०६	अवतार शि-	३५३०
अभागी ते	२३४६	अलक्ष लक्ष	३६९४	अवरोधे वि-	२९९५
अभागी तो पा	२०५३	अलक्ष लक्ष	३७०१	अवलोकितां चं-	३६४
अभावाचे नाक	३७६१	अला लुही लुही	३९५१	अवलोकितां रा-	९४१
अभाविकाचे	२०१७	अला रखगा	३९६०	अविद्या निर्शाचा	१३१
अभाविकांसी तो	३८	अलंकार जाहले	१०६९	अविद्येचे भ्रात	२४०६
अभाविक	२०३०	अवघा वायां	२४९१	अविनाश नाम	६६९
अभिनव गुरूने	१८११	अवघा व्यापक	३२६९	अविनाश क्षेत्र	४३३

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
अभिवेकें देखा ३२९५	असोनी कुळीं ३०६५	आजि दिवस १६४५	आजि दिवस १६४५	आजि दिवस १६४५	आजि दिवस १६४५
अविश्वासा घरीं २५४६	असोनी देहीं ३२७१	आजी दिवाळी २८३०	आजी दिवाळी २८३०	आजी दिवाळी २८२४	आजी दिवाळी २८२४
अविश्वासापुढें २५४८	असोनी सबरा-२९१८	आजी दिवाळी २८२४	आजी दिवाळी २८२४	आजी दिवाळी २८२४	आजी दिवाळी २८२४
अविश्वासी वाडें २०२४	असोनी संसा- १७०२	आजीं देखिलीं ३२७७	आजीं देखिलीं ३२७७	आजीं देखिलीं ३२७७	आजीं देखिलीं ३२७७
अव्यक्त परब्रह्म ९४७	असंख्य वचनें ११११	आजीं धन्य ३५००	आजीं धन्य ३५००	आजीं धन्य ३५००	आजीं धन्य ३५००
अव्वल याद ३९४०	अहर्निशीं ध्यान ७४८	आजी नवल १६७७	आजी नवल १६७७	आजी नवल १६७७	आजी नवल १६७७
अशाश्वत देह २४४५	अहर्निशीं योगी २९	आजी नीळ- ५७६	आजी नीळ- ५७६	आजी नीळ- ५७६	आजी नीळ- ५७६
अशाश्वत देह २२९५	अहर्निशीं राम ७८१	आजी परमा १४४३	आजी परमा १४४३	आजी परमा १४४३	आजी परमा १४४३
अशाश्वतासाठीं २३०५	अहंगे पापिष्ठे ३६४२	आजीं मी ३६७५	आजीं मी ३६७५	आजीं मी ३६७५	आजीं मी ३६७५
अशी हीं थड ३७९९	अहारे अभाग्या ३११०	आजी वो १३५	आजी वो १३५	आजी वो १३५	आजी वो १३५
अष्टचीं ग्रहर २३३५	अहारे मूढा २३३८	आजी सुदिन १५९१	आजी सुदिन १५९१	आजी सुदिन १५९१	आजी सुदिन १५९१
अष्टदिशीं व्या-३१२०	अहि रावणें ९३६	आठ दिवसांची ३५८७	आठ दिवसांची ३५८७	आठ दिवसांची ३५८७	आठ दिवसांची ३५८७
अष्टधातुचें दे- ३९२१	अहो करुणाक २६८७	आठवण ती १११३	आठवण ती १११३	आठवण ती १११३	आठवण ती १११३
अष्ट धातु वे- २७९०	अहो लुहरी सं- ३७४८	आठवा आठ- ३३२६	आठवा आठ- ३३२६	आठवा आठ- ३३२६	आठवा आठ- ३३२६
अष्टही दिशा ३११९	अहो दयाळे ३५२६	आठवाचें हरी- ११०३	आठवाचें हरी- ११०३	आठवाचें हरी- ११०३	आठवाचें हरी- ११०३
अष्टांगयोग सा-२९७८	अहो देवा २७५९	आठवितां दत्ता- ९५१	आठवितां दत्ता- ९५१	आठवितां दत्ता- ९५१	आठवितां दत्ता- ९५१
अष्टांग साधन ३०४७	अहो नारायणा २७००	आठवी गोविंद ७०५	आठवी गोविंद ७०५	आठवी गोविंद ७०५	आठवी गोविंद ७०५
अष्टांग साधन ११०८	अहोरात्र वाचे ८७४	आडक्याकारणें १९८८	आडक्याकारणें १९८८	आडक्याकारणें १९८८	आडक्याकारणें १९८८
अष्टांग साधन १९५७	अहं तृणावर्त १९	आडबंग आड- ३८३३	आडबंग आड- ३८३३	आडबंग आड- ३८३३	आडबंग आड- ३८३३
अष्टांग साधनें २०९७	अहंममता घा- १००५	आणविल्या सर्व ३३७३	आणविल्या सर्व ३३७३	आणविल्या सर्व ३३७३	आणविल्या सर्व ३३७३
अष्टादश पुराणें ११५५	अहं वाघा सो- ३७४६	आणिक एक ३५३१	आणिक एक ३५३१	आणिक एक ३५३१	आणिक एक ३५३१
अस्तमान जा- २६७	अहं सोहं ३२४०	आणिक तें १४२७	आणिक तें १४२७	आणिक तें १४२७	आणिक तें १४२७
असतां बंदिशाले ५	अहं सोहं ३५०३	आणिक साध- १३३३	आणिक साध- १३३३	आणिक साध- १३३३	आणिक साध- १३३३
असत्य जन्मलें २००५	अहं सोहं वृक्षा ३३३५	आणिकांची आ २६५०	आणिकांची आ २६५०	आणिकांची आ २६५०	आणिकांची आ २६५०
असत्याचा श- २१२७	अज्ञानी वि- २८८९	आणिकांची घ- ३२५१	आणिकांची घ- ३२५१	आणिकांची घ- ३२५१	आणिकांची घ- ३२५१
असत्याचें मूळ २२५६	आ.	आणिकाचें नाम ८०७	आणिकाचें नाम ८०७	आणिकाचें नाम ८०७	आणिकाचें नाम ८०७
अस्थिमांसाचा २२६१	आकार निरा- २८२	आणिकांचें मत ६६६	आणिकांचें मत ६६६	आणिकांचें मत ६६६	आणिकांचें मत ६६६
असोनि उत्तम १२०५	आकाशापासो- ३११७	आणिकांचें मतें ६३९	आणिकांचें मतें ६३९	आणिकांचें मतें ६३९	आणिकांचें मतें ६३९
असोनि दुरा- १२१७	आगमीं निगमीं ६४२	आणिकाचेमनीं २१०४	आणिकाचेमनीं २१०४	आणिकाचेमनीं २१०४	आणिकाचेमनीं २१०४
असोनि न दिसे ६१९	आंगुलीवरी ३३०६	आणिकांसि जा- ६६२	आणिकांसि जा- ६६२	आणिकांसि जा- ६६२	आणिकांसि जा- ६६२
असोनि ब्राम्हण २१४५	आजि उत्तम १६४१	आणीक पाईक ३८४५	आणीक पाईक ३८४५	आणीक पाईक ३८४५	आणीक पाईक ३८४५
असोनियां दृष्टी ३७१७	आजी काहो २५३	आणीक साध- २६४९	आणीक साध- २६४९	आणीक साध- २६४९	आणीक साध- २६४९
असोनि उत्तम १५७९	आजीचा सुदी ३१८२	आणुनी धोंडो- ३५९०	आणुनी धोंडो- ३५९०	आणुनी धोंडो- ३५९०	आणुनी धोंडो- ३५९०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
आणूनियां सिं-	३४६६	आनंदाचा मो-	२७१०	आम्हां नाहीं	२८०१
आतां आही	३३१७	आनंदें करोनि	९०१	आम्हां येणें	३१५०
आतां उरलें तें	३०७६	आनंदें निर्भर	१२२१	आम्हां विधि-	२१८२
आतां काय	३१७१	आपणा आपण	३२२५	आम्हां सक-	३०१३
आतां कारण	३९९०	आपुला न	२६०५	आम्हासी ती	१६७९
आतां झालें	३८२४	आपुलीच दारा	१७०१	आम्हांसी तों	१५८९
आतां धर्मा-	२१५४	आपुली पूजा	२१९८	आम्हासी तो	२७९६
आतां मान-	३७३७	आपुलीया घरां	३६	आम्हासी वि-	२९३६
आतां यजन	३२३८	आपुलीया द्वि-	२४४३	आही अलक्ष-	३६९३
आर्ते आरती	९९३	आपुलें कल्या-	१२१९	आही असतां	८२
आत्मत्वाचे ठा	३२१७	आपलें पारखें	२३२८	आही को-	३७३२
आत्मज्ञान विं-	९६८	आपुल्या काजा	३६००	आही जाह-	१९३३
आत्मज्ञान वै-	१००३	आपुल्या नामा	११८५	आही तो	२७६६
आत्मा केवळ	३१२६	आपुल्या ना-	११८३	आही दीन	२७१८
आत्मा तो	२२६७	आपुल्या पि-	३६४५	आही धारक	१२४९
आत्माराम आ	३७३९	आपुल्या मनासी	३७	आही नवल	३८२१
आदि अंत	१५५४	आवक दुबक	१९२	आही नवल	३८१५
आदरें आवडी	८३०	आविया पाहू	२५२४	आही परात्पर	३६९५
आदि गुरू	१८८२	आंबे केळीं	७९९	आही परात्पर	३६९९
आदि नाटक	२९२	आमहा भुवन	२१७१	आम्ही परात्प-	३७००
आदिनाथ शंक	३५२८	आमचें हेंचि	१११२	आही ब्रह्म-	२१४८
आदि पुरुष	३९४१	आमिष लाज-	२३११	आही मागतों	४२०
आदि पुरुष	६२३	आमुचा आचा-	१८३०	आही मुक्त	१९४७
आदि मध्य अंत	५३२	आमुचिया पो-	३५७३	आही यासी	३५७२
आधी घेई	१६९१	आमुचिये कु-	१८०६	आही योग	१९३४
आधी देखत	३७११	आमुचिये घरीं	३६२७	आयुष्य जातें	२४३२
आधी देव	२९४३	आमुची ती	२८९९	आयुष्य जातें	७७७
आधी शुद्ध	२५७४	आमुचे कुळीचें	९६६	आयुष्य जाय	९५७
आन नाही	७८०	आमुच्या निज	२७३१	आयुष्य तें	२०८४
आनंद अद्वय	२७८९	आमुच्या स्व-	१४२८	आयुष्य देहीं-	२४५७
आनंद समाधि	३५९	आम्हां काळा-	३२८४	आयुष्य भवि-	२२३८
आनंद सोहळा	१८३	आम्हां जप	१८३३	आयुष्य सर-	२५१५
आनंदाचा कंद	५२२	आम्हां तुमचा	२७०३	आयुष्याच्या	८२०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
आरता येरे	३७४४	आशा धरुनि	४२५	उ.	
आरती अनंत	३९९५	आशा पाश दे-	२६७७	उगम संगम	२२२५
आरते येग	३७६०	आशापाश सो-	२४९५	उगवला दिन	३३७२
आरशाअंगी	२९२७	आशाबद्ध क-	२०४७	उघड जर्गी	२०४
आरोहण ज्या-	१०१७	आशा मनीषाचा	१६१	उघड दाखवि	३२५५
आलख निरं-	३९५८	आशामनीषा	२६७६	उघड दृष्टि	८०३
आला आषा-	१७२०	आशेपार्शी का-	२२२७	उघड बोलती	१६१८
आला पुंडलि-	४९०	आशेपार्शी ना-	२५४१	उघडा अनुभव	३३०६
आळारे आळ	२४४८	आश्यासिले भ-	३३८५	उघडा देव	३१६३
आलासी पा-	२५१३	आषाढीची या-	३६५६	उघडा विडल	६५१
आलिंगन संत	१६२०	आषाढी पर्व-	३३८९	उघडा हा	७१९
आलिंगनाला-	२७८१	आषाढीपर्व-	१७६९	उंच नीच नाही	१२०७
आलिंगोनी दे-	२८८२	आसनी भोज-	१६९४	उंचा उंचपणा	६४३
आलिया द्वि-	२१६१	आहाच वाहाच	२००४	उचित अनुवि	२१४९
आली आपा-	१७५९	आहारालागी	२००९	उच्चार नामाचा	३५०४
आली कृपा	३३८६	आहारालागी	२००७	उच्चार फुकाचा	२८१२
आले आले	१७१०	आहारालागी	२००८	उठतां बैसतां	८७६
आले ऐकोनि	१९१७	आहारे नि-	१९५८	उठा उठा	३९०९
आल्या पांच	९६	आहारे पामरा	२२४८	उठोनियां बैस	३५७४
आरुहाददायक	५५३	आळस करसी	२४३६	उठोनि ऐके	१८१
आरुहाद युक्त	६४	आळस निद्रा	२३७२	उठोनि प्रातःकाळीं	६५
आवडी करितां	१३८०	इ.		उठोनि प्रातः-	१३०
आवडीच्या सु-	५१५	इकडनी तिकडे	२२५	उठोनी मध्यराती	६१
आवडी जाती	१७६७	इकडे रुक्मा-	३६५७	उतरला तळीं	३३७९
आवडीनें नाम	८३१	इच्छा केली तें	२८४६	उतरावया धरा	३०४४
आवडीनें भावें	११४३	इच्छिताती दे-	३३३	उतरावया धरा	३०४५
आवडीनें भावें	११०२	इतुकी करावी	८७५	उतावेळपणें उभा	५२९
आवडीनें मा-	१९६८	इंद्राचे कैवारे	३३५१	उत्तम अथवा	११९४
आवडी विष	२४०८	इंद्रिय देवाचीं	९३७	उत्तम अथवा	१०३५
आवडे देवासी	१७३२	इंद्रियें कुंडीत	२८३२	उत्तम अथम	७४१
आवरी आवरी	९४	इंद्रियें नाना	२३८६	उत्तम अन्न	३००३
आवती क्षेत्र	३४७८	इष्ट मिल बंधु	२४२४	उत्तम तें क्षेत्र	३४७
आशा टाकु-	१९४५	इहलोकीं बरा	१७०३	उत्तम पुरुषांचें	२६०१

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
उत्तम मध्यम	८७८	उपदेश अनुपम्य	३५८	एक एक ह्य-	३२९१
उत्तम मध्यम	१२४६	उपमन्यु प्र-	२६९२	एक एक योनी	२२२९
उत्तम साधन	७९३	उपमन्यु सान	२५३४	एक एकाच्या	२९४२
उत्तम स्त्री देखो	८६९	उपवर ती	३६४८	एक कीर्तन	१३८३
उत्तम स्थळ	४५४	उपवास पडिले	३१८८	एकचि नाम	११९२
उदकीं साखर	३१३६	उपवास पारणें	१२३९	एकचि नाम	१४३८
उदय सूर्याचा	८४	उपवास पारणें	२८७०	एकचि साहेरा	३२२९
उदयो अस्तु	२१६९	उपाधि या	२१२३	एक जटाधारी	३९८२
उदार उदार	६६१	उपाधीच्या	३२५३	एक तीन पांच	११३५
उदार दयाळ	९८१	उपाय यासी	२४७९	एक ते एक	१८४२
उदार देव	२९८२	उपासना धरूं-	२८४३	एकदां जारे	४५५
उदार धीर निधी	६९०	उपासना हीच	२७४५	एक दोन ऐसे	१८४३
उदारपणें	३२४३	उभयतां काकु-	३५६३	एक दोन तीन	१०४४
उदारपणें संत	१५४५	उभयतांचे	३६१४	एक दोन तीन	३३२१
उदार भक्त	३५३३	उभयतां बैसोनी	६२	एक धरलिया	२५८३
उदार संत	१४७२	उभा कर	४१७	एक धांयुनि	१४
उदीत तेथ पर	६१५	उभा चंद्रभागे	६७८	एक ध्याती	१०५६
उदंड तीर्थी	३३८	उभा देव उभा	३८३	एक नरदेह	२०३४
उदंड तीर्थे	३४१	उभा पुंडलिका	४८८	एक नवल	३८१७
उदंड तीर्थे पृ-	४५१	उभा भीमातीरी	५५४	एक नवल	३८२३
उदंड तीर्थे क्षेत्रे	३३७	उभाहनी बाह्या	३८४	एक नाम गाये	१२३२
उदंड भक्त	४३७	उभाहनी वाह्या	४८४	एक नाम वाचे	८३३
उदंड मंत उदंड	३३५	उभा विटेवरी	६८१	एक निष्ठा	२५७९
उदंड क्षेत्रांची	३४०	उभा विटेवरी	५८०	एकपणें असे	२९०३
उद्गार विश्वाचा	३२४८	उलट पालट	२०९५	एकपणें एक	३८४८
उद्धव अकूर	३०३९	उलट भावना	२२६८	एकपणें एक	६२२
उद्धव वोलें	१४७९	ऋ.		एकपणें एकला	२९८८
उद्धवा तूं करीं	१४२४	ऋग्यमूक पर्वतीं	३४१५	एकपणें देव	६०४
उद्धवा तूं धरीं	१४८२	ए.		एकपणें पाहतां	२८०८
उद्धवासी एकांतीं	१२३	एक आधार	३३४६	एकपणेंवीण	९१३
उद्धवा स्व-	१४७८	एक आहे मज	१६६३	एक पांच तीन	३३२०
उन्मनीचा हे	३३१८	एक एक म-	२४२५	एक पांच सात	१९५
उपजोनि प्राणी	२२९२	एक एक मंत्रा	२१२८	एक बाळ	१०५३

अभंग.	अभंगांक	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक,
एक भाव हुआ	३२५८	एका नामासाठी	११८४	ऐके ऐकें वाई	८९
एक मागें एक	२८५५	एका पाठीं एक	२४२२	ऐकें गा	२७६९.
एक माझी	३२९७	एका भावा-	२९०९	ऐके देवा	३४५४
एकमेक गौळणी	८०	एका भावें	२९१६	ऐकोनियां ऐसे	३४६०
एक ह्मणती	२५४४	एका वेलांटी-	१०५९	ऐकोनियां ऐसे	३४४४
एकरूप मन	५२३	एका शोभे	१०५५	ऐकोनियां देव	३५८२
एक विठ्ठल	२८०६	एकासी शुद्ध	२०९१	ऐकोनियां पु-	३४२७
एक विठ्ठल	२८०३	एका स्तुति	२०९९	ऐकोनि कीर्ति	१६०९
एकविध भाव	१६२५	एकीं पुढें एक	६९	ऐकोनि कृष्णाचें	३०३७
एकविध भावें	७१५	एकीबेकी पोरा	२०७	ऐकोनी दुधाची	३४५२
एकविध वाचे	३६१८	एके ऐक सखये	१२१	ऐकोनीं सीते-	९३३
एक वेळ गाय	७१६	एके दिनीं नवल	५६	ऐकोनी संत	१७६३
एकवेळ वाचे	२४६६	एके दिनीं प्रातः-	५०	ऐक्य तें	२८९१
एक शुद्ध अम्ह	१८६०	एके दिवशीं	५१	ऐवजा निमित्त	३५९२
एका अयोध्ये	३३६६	एकें वनवास.	३३६७	ऐशी आवडी	५१६
एका आरोहणा	१०५२	एडका मदन	३७९४	ऐशी निर्धरें	१६९.
एकाएकीं एकला	९७६	ऐ.		ऐशी प्रपंचाची	२२८०
एका ग्रामावरी	३७८५	ऐकतां तो नाद	२५६	ऐशी वाढ-	३९८९
एका घरीं चोरी	२९८९	ऐकतां वचन	२३९	ऐशी शांति	१३७८
एकाचिया चाळें	२९९१	ऐकरे उद्दवा	१४८१	ऐशी शांति	१७२१
एकाचिया द्वारीं	६१३	ऐकरे ब्राह्मणा	३७४३	ऐसा ज्याचा	३१२४
एकाचीं काजें	६१७	एका ऐका पा-	३८७१	ऐसा पुत्र	३४२३
एकाची दिठी	३३०४	एका ऐका	७०३	ऐसा रोगाचा	२५८९
एकाची स्तुति	१०६७	एका गाये	३९६५	ऐसा समुदाव	३६८३
एकाचे अंगणीं	३४५८	एका जमाख-	३८६१	ऐसीकीतनाची	१४३४
एकाच्या कैवरीं	५४०	एका दत्तात्रय	३४१३	ऐसी जगाची	९६२
एका जटा	१०५४	एका नामाचें	८६१	ऐसी प्राप्ति	१७३४
एकाजनादनाचे	३७७४	एका नामाचें	११४६	ऐसी भी कर-	३१००
एकांतौं बैसणें	२१०७	एका पुण्य	३३६८	ऐसे कांहीं	३६१५
एकादशी एका-	३३९०	एका पुण्यवान	३३६९	ऐसे कीर्तीचे	५३७
एका देहामाजी	३१३९	एका बेटकुळीचें	३९८१	ऐसे रूपण	२०५६
एका द्वारीं	२९९०	एका संत	९२७	ऐसें जाणोनि	१५०९
एका नामावा-	१२१२	ऐकें उद्दवा	३०३६	ऐसे जे घाले	१८७१

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
ऐसे नानापरी	७७	अंतरी भरला	२१११	कर्म नित्य नै-	१०१०
ऐसे नित्यकाळ	२४०	अंतरी विचार	३४७०	कर कटावरी	५६८
ऐसे पंढरीचे	३६७	अंतरी शुद्ध	२११०	कर जोडूनि	३७०९
ऐसे बहूत	३६४९	अंध पंगु दृढ	३७१६	करा करा लाग	४६४
ऐसे बहु दिन	३५५९	अंबकूपिराया	२९७१	करारे बापांनो	११४०
ऐसे बळी	३८३९	अंबकूपीकारणे	३९२८	करावे पूजन	६९९
ऐसे म्हणशील	१७१७	क.		करा हरिभक्ति	३३९७
ऐसे लागलिया	२४७७	कथा कीर्तन	२०७४	करितां अनुष्ठान	२६२८
ऐसे विश्रांतीचे	३६८	कधी भेटेल	९२४	करितां कीर्तन	१३९०
ऐसे वेरझारी	२२३२	कनक कांता	२६०२	करिताती कथा	१९९४
ऐसे सुख कोठें	१२४९	कनक फळ	२००१	करितां भग-	१४४६
ऐसे संतभार	३९०	कनगुळी भान-	३९१२	करितां विपया-	२३८३
ऐसे हें वचन	३०३७	कन्यादान	२४२६	करितां वेद-	२५४०
ओ.		कन्या पुत्रादिक	२६९	करितां साध-	११७९
ओहं सोहं	५१२	कन्यापुत्रादिक	३४५७	करितां हरिक	१९५५
ओळखिला हरी	११२३	कन्येचा करी	२२८७	करिती सडा	३४७९
ओळखिला	११३३	कपटें पयपानासी	१७	करां कांहीं	१६१३
अं.		कपटें रावण हो	९२५	करां जो सृष्टी	१८८४
अंकावरी घेउ	३४३७	कपीद्रा सुखी	९२३	करां विचार	३४१९
अंकित अंकि-	३०१७	कमलदलाक्ष	२८२८	करी हरीकथा	१४५९
अंकित अंकिला	५९८	कमळगर्भीचा	६३४	करू जातां नि	२१६८
अंकितपणें रा-	६७२	कमळ गर्भीचा	३१४	करुणावचनी	३४६४
अंकित भवता-	३०१४	कमळनेत्र पहा	२८३९	कहनी कीर्तन	१४११
अंकिला देव	१६००	कर्म आणि धर्म	८५३	करुनी नवस	१९२५
अंगा लाऊनि-	१९३२	कर्म उपासना	१५८४	करुनी निर्धारा	४७२
अंगावरी	२९२२	कर्म करितां	२१७३	करुनी वेदशास्त्र	१९६६
अंगासी राख	१९३५	कर्म करसी	२१७७	करुनी शुद्ध मा	३९२४
अंगांचिया बळें	२२८	कर्म करितां	२१७२	करुनी हरिकी-	१४१०
अंगी चंदनाची	५६६	कर्म केवळ दे-	२१६६	करू करू हाण	२३४१
अंगी जया	१६५६	कर्मक्रिया जेणें	२१७८	करू देईना मज	१०३
अंगें येऊनियां	९३९	कर्म धर्म ऐसां	२१६४	करुनियां काला	२६५
अंतर शुद्धीचे	१३८९	कर्माच्या पोटीं	२१६७	करुनियां स्नान	३६३१
अंतरीचा भाव	२६५१	कर्मी कर्मठपण	५८८	कलत्रपुत्रबाधा	२१०३

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
कलयुगीं तारक	१४९	कांताही अव-	३५७८	कायावाचा मनें	३२७५
कलयुगीं नाम	८१२	कांतीपुरीमाजी	३३७०	कायावाचा मनें	२६०८
कलियुगीं नाम	१२०२	कानडा विठ्ठल	६३१	कायावाचा मनें	१४०३
कलिमाजी दे-	१९०७	कानावाटे मी	३१४९	कायीक वाचि-	२५७३
कलियुगामाजी	१०७२	कान्होवा खेळ	२२०	कायीक वाचीक	७४२
कलियुगामाजी	१९०८	कान्होवा नवल	३३३१	कार्यकर्ता आ-	१६९९
कलीमाजी नोहे	१९०४	कान्होवा सांभा-	२३६	कारचट पा-	३२३२
कलीमाजी सो-	३४०८	कामक्रोध आ-	३७३६	कां रे जन्मला	२०८१
कलीमाजी सोपें	७६५	कामक्रोध ना-	१७२३	कां रे नागवि-	२४४४
कलीमाजी संत	१९५०	काम क्रोध मद्द	३८७	कां रे नागवी-	२२८६
कळंकी अवतार	३३५९	कामक्रोध ला-	१९५९	कां रे नाम्या	३५६४
कल्पतरु दाता	५०६	कामक्रोधलोभ	२२२६	कां रे नायक-	२४६४
कल्पनेचे जळीं	२४०४	कामक्रोधलोभ	१५१५	कां रे भांवावसी	२२६०
कल्पनेपासुनी	११३६	कामक्रोध वैरी	१६३	कां रे महा-	३८६३
कल्पित देह	३१९०	कामक्रोध वैरी	३२३५	कां रे हाव-	२२८७
कवडी कवडी	२३७६	कामधेनु दे-	२०३३	काशी क्षेत्र श्रेष्ठ	४५२
कवण देव कव-	३१६९	कामाचिया आ-	३६५१	कांसया नि-	२६७४
कवी जाऊं मी	११७	काय ऐसा	२३१३	कांसया साध-	२९९४
कष्ट न करितां	११७६	काय चरितार्थ	३४७२	कांसयासी मू-	२३०९
कसा मला	१५५	काय जाणां	२१८४	कांसयासी हट-	७८६
कस्तुरीची उटी	६७९	काय तुझे वेंचे	२६६६	कांसया संसार	२६७५
कस्तुरी परिमळ	२०७२	काय तें बैरा-	१९६५	कांसियासी	१०९३
कळला गुरूसी	३४८१	काय नपूसका	११३७	काहींच सांकडे	३८४२
कळा ते कुसरी	२८९३	काय मनुष्यदे-	२५१४	काहीं न करूं	२७३३
कळा तो अभ्या	३५०२	काय याची सु-	२४५१	काळ आलारे	२२८२
कळिकाळ बा-	८९८	काय याचें बोलें	७१	काळ गणना	३८३७
कळिकाळाचें न	१७४६	काय वानूं	२८९७	काळाची तो	२५१६
कळिकाळानाहीं	११८१	काय सांगूं यशो-	८१	काळाचे आ-	२४२८
कळिकाळावरी	८७९	काय सुख आहे	३०४	काळाचें तों न	१४१९
कळिकाळासी	८८५	कायावाचा आ-	१४५६	काळाचें शास-	१०७८
काकुलती गो-	२६३	कायावाचा	१२३५	काळानें प्रासि-	३४४३
काडिली हळ-	३४९०	कायावाचा	१६८३	काळी घोंगडी	१४२
काढी काढी	७०६	कायावाजा मज	६५७	काळें काळ	२५१७

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
काळे गोरे एका-	२६८	कैचें सुख कैचें	१८४४	रुपासिंधु ते	१५५६
काळें ग्रासिलें	२४३७	कै तयामागें	२७११	कृपाळ उदार	१६३०
काळें ना सांव-	६४४	कै मनींची	२७१५	कृपाळु उदार	६५६
काळ्या कांय-	२४४	कैवल्य निधान	१६५१	कृपाळु उदार	३५१७
किती काकु-	२११२	कैवल्याचा पु-	३५१९	कृपाळु माउली	६१४
किती किती	२२३४	कैवल्याची राक्षी	६१०	कृपाळु माउली	२७१३
किती बोलू कि-	२११३	कैसा पुंडलीका	५१४	कृपाळु माधव	२६८९
किती वेळां	२३२५	कैसी समचरणीं-	६२६	कृपालुपण उ-	३०२०
कीर्तन श्रेष्ठ	१३९२	कैसे चरण	६४१	कृष्ण आला	१२४
कीर्तनाचा ग-	३६६३	कैसे झालें देव-	२२१२	कृष्ण चंदन	३५७२
कीर्तनाची आ-	१३६३	कोटी कोटी	२२३१	कृष्ण देखतांचि	४८
कीर्तनाची आ-	१३८८	कोटी कंदर्प	५१०	कृष्ण मूर्ति होय	१३९
कीर्तनाची देवा	१४२२	कोटि कंदर्पां-	१८४६	कृष्णरूपीं भा-	१३३
कीर्तनाची म-	१४२३	कोटि जन्म	२१७९	कृष्णलाजे ती	१०४
कीर्तनाचें थोर	१३७१	कोटि जन्मांची	७९५	कृष्ण सर्वांगी	३५१२
कीर्तनानंदें चा-	१४१५	कोटी ब्रह्महत्या	१९९८	कृष्णा एक	३७७९
कीर्तनासाठीं	१४१७	कोणता उपाय	१६५८	कृष्णा कैसी	२०३
कीर्तनीं आ-	१३६५	कोण पार	१८२२	कृष्णा धांवरे	३८३२
कीर्तनीं प्रल्हादें	१३९१	कोण मानीळ	१९११	कृष्णा नवल	३८१३
कीर्तनीं स्वधर्म	१४२०	कोण हरी	२३२२	कृष्णाविण	१०९७
कीर्तनें तोपे	१३८५	कोणाचें घर-	२३२१	कृष्णालां भुल-	१०८
कीर्तनें सिद्धि	१३८२	कोणा ब्रह्मकर्म	२१४४	ख.	
कीर्ति तुमची	२६८८	कोणासवें	२९००	खर खर मुंडा	३८०५
कुळाळ वंशां-	३६६६	कोणासी न	१९०५	खांदावरी कां-	१०६
कुर्वडीन काया	२७८३	कोणासी न क-	३६१०	खांबसूत्राची	३१९१
केला उपकार	३४९२	कोणी कांहीं	१२५०	खंटलासे शब्द	९८२
केला संती	१६६०	कोणे एके	३४०६	खुर्पू लागे	२९८५
केलिया कर्मा-	२०३२	कोण्या वियोगें	१५७	खेळ खेळू सु-	२०८
केलें आवाहन	९९४	कौतुक वाटतें	२६३९	खेळतसे खेळ	४२
केलें काय	२०१६	कौसल्या यज्ञ-	९३८	खेळतां सांबळा	२६१
कैकाय कैकाय	३७२६	क्रोधयुक्त अं-	२०८८	खेळ मांडिला	१९९
कैचें आझा	६८२	क्रोधयुक्त पि-	३४३०	खेळ मांडिलावो	१८८
कैचें ध्येय	२४७६	कृतांताचे माथां	७३३	खेळसी टिपनी	१९०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
खेळसी तू लीळा	३१७	गातों एका	२८०४	गोकुळीं लाघव	१२८
खेळे कान्हा	३०३	गायन तें सोपें	७२४	गो गोरसातीत	३३१२
खेळे भोंवरा गे	२०२	गाय नामपाठ	१२७८	गोजिरें ठाण	२७८०
खंडन मुंडन	२८९२	गांवडे सहस्र	१२५३	गोड साखरसें	९४४
ख्याल कीया	३९४३	गीता गीता	३५५३	गोडी वेगळा	१८७३
ग.		गीतेचें आवर्तन	३५५१	गोधनें चाराया	१०५
गगनामाजी ऐसे	५७७	गीतेचें महिमा-	३५४९	गोपाळ गौळ-	३०४०
गजाचें तें बोझें	२०२२	गीतेचें सुरुत	३५५२	गोपाळपुरीं का-	४०६
गजाचें भार	२५८१	गुडघेमेटीं बै-	२५४	गोपाळ म्हणती	२५१
गडियाचें उत्तर	२६४	गुंतला प्रपंचीं	२७५०	गोपाळ म्हणती	२६२
गडियासी सांगे	२५०	गुंतला भ्रमर	८१६	गोपिका त्या बोल	४५
गडी मिळाले	२३८	गुंतला सर्प भु-	२३०८	गोपी धांवुनियां	३३
गडी म्हणती	२४३	गुंतलासी मा-	२३७०	गोमटीं गोजिरीं	६८०
गणिका नेली	७६१	गुणदोष नाय-	१२४१	गोमटें गोजिरें	२८४२
गत तें आयुष्य	२२३९	गुरुकृपा अंजन	३९८७	गोमटें नागर	२८६९
गर्दभाचे अंगीं	२०३१	गुरु जनावरन	२१३८	गोरक्षनाथें उ-	१८७७
गर्भवासा भीती	१६७६	गुरु पत्नीं आ-	३४८०	गोरियाची कां-	३६६५
गर्भवासींचें दु-	२२२४	गुरु परमात्मा	१७९६	गोरियाच्या वा	३६५८
गरुड हनुमंता-	१३६४	गुरु मातागुरु	१७९९	गोरियानें केला	३६४७
गवळण म्हण-	१२२	गुरुमुखें घेतां	१८६५	गोल्हाट उल्हा	१७३५
गव्हाची राशी	१७४५	गुरूका मुंडा	३९५३	गोविंद गोपा-	२५९६
गाईत्रीमंत्राचा	२०२५	गुरूच्या उप-	१७९०	गोंवियेलें देवें	२५९
गाई गोपां	३२३	गुरुस्मरण क-	१८५२	गौ आणि क-	२४८८
गाई चारी का-	२३५	गोला आपुल्या	३४४९	गौळणी सांगती	८६
गाई राखतां	२२९	गेलों गुरुला-	१८०८	गौळणी गाऱ्हाणें	८७
गाऊं तरी एक	२८२१	गोकुळामाजी रु-	६०	गौळणीचा थाट	९८
गांजितां प्रल्हा	३८३१	गोकुळीं आनंद	१३	गौळणी बारा	८३
गांठीं बांधोनि-	२००३	गोकुळीं गोपाळां-	३०८	गंध ग्रहण	१००१
गांठीं बांधोनि-	२३७७	गोकुळीं गोमाई	१०९	गंगा सागरादि	३४४
गाढवासंगातीं	३२६३	गोकुळीं चोरी	९१	गंगोदक तें	२१५५
गाणें बाणें	७७४	गोकुळींच्या जना	१६	ग्रामाचे बाहे-	३४७४
गाण्याचें कीर्त-	२१०६	गोकुळीं जें शो-	६४९	घ.	
गाती नाचती	४९८	गोकुळीं ठेवितां	१२	घटामाजी घा-	३१२७

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
घटामाजी जी-	३१२८	चरण गोमटे	५११	चिंतातुर मन	२५९५
घटिका पळ न	१६४६	चरणरज ला-	७५९	चित्त चैतन्या	३१९९
घटिका भरतां	२४३४	चरण वंदिती	२६२०	चित्त वेधियलें	६४६
घडती पुण्याचि-	४०४	चरणांची थो-	२६१९	चित्त समाधा-	२५१९
घनश्याम मूर्ति	५५६	चरणाची सेवा	३२६६	चित्रगुप्त म्हण	१२५५
घरचा वृत्तांत	३६०२	चरणामृता दे-	२९०८	चिन्मय चिद्रूप	३६९७
घर सोडनी	३१७०	चरणीं ठेउनी	१३९७	चिरंजीव जिवा	३८५८
घरीं धनधान्य	२४७५	चल चल चल	३९४२	चिरंजीव जि-	३८४९
घरोघरीं कृष्ण	३४	चल चल चल	३९६९	चिरंजीवपद पा	३९६१
घरोघरीं चोरी	७४	चला बाई	१४०	चैतन्याचा सा-	६२१
घंवघवीत वै-	२७९८	चहूं वाचापरता	२८३	चोखामोळिया-	३६८४
घारीमुखींचा	३४१६	चहूं सडीं दुभे	३७९२	चोखियाची म-	३६८७
घालितां संता-	१५०३	चक्षुदर्पणीं जग	३३०८	चोख्याचे अंग-	३६८५
घाली देवावरी	२५०१	चांडाळादि ब्राह्म	६९६	चोपदार आला	३७४९
घालुनि आसन	१९७५	चांडाळादि तर	११९१	चोपदार प्यारे	३७५०
घालुनी माया	५८	चातकाची ता-	३००६	चोरासी खंडन	३६५०
घालूनियां का-	२३७४	चार देह चार	३३२२	चोहों देहांची	९९७
घालूनियां फां-	३५६८	चार मुद्रा आ-	२२११	चों देहांचा	३१३१
घालूनियां	३६७८	चालतांना घाटे	३४७६	चौदेहांची घेउ-	३६९६
घेउनी गोधनें	१८२	चालतां मारणीं	१६७३	चौऱ्यांयशीं भो	२४९४
घेउनी मौनप-	५८५	चितन तें करी	१९०१	चौऱ्यांयशीं ल-	२४५५
घेऊनि कापड	३५८५	चितन तें सोपें	१८८८	चौऱ्यांयशीं ल-	२२३०
घेऊनियां प-	४८९	चितन तें हरि-	१९००	चौऱ्यांयशीं ल-	२४५४
घेऊनियां हातीं	२०५	चितनासी न	१८९३	चंचळ तें मन	१३३२
घेऊनि लवला-	३४६२	चितनीं केला	१८९३	चंचळत्व मना-	१८७२
घ्या जोहार	३८६६	चितनें उद्धरला	१८९५	चंदनाचे झाडा	२३९२
घ्यारे रामना-	७४९	चितनें कंसासुर	१८८६	चंद्र पैर्णिमचा	४४०
घ्यावया बोख-	२४६७	चितनें गणिका	१८९१	चंद्र पैर्णिमचा	५६५
च.		चितनें धावे	१८९०	चंद्रभागातटीं उ-	५५५
चतुर्भुज शाम-	२५६९	चितनें नासत-	१८८५	चंद्रभागे तीरीं	५६७
चतुर्भुज शाम-	२९४	चितनें पर्वकाळ	१८९४	चंद्राहुनी शीतळ	१३४
चतुर्भुज साजि-	५४५	चितनें बळीह्या-	१८८९	छ.	
चरणकमल	३९९७	चितनें विभीष-१८९६		छत्तिसातीळ	३०८१

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
छळणें करुनि	१५६०	जनादनें रुपा	१०१०	जप तपें तपता	३७५
छळितां न येती	१६९६	जनादनें रुपा	१०२२	जपतां नाम	१२५६
छाया पै वृक्षा	२३१८	जनादनें मज	३२३३	जपतां रामना-	८१०
छेदी विषयांचा	२४०२	जनादनें मज	८६५	जय गोविंदा	२६७६
ज.		जनादनें माझे	१७८२	जयजयजी दे-	२७५१
जग झोडी	३७५६	जनीं जनादनें	१५९९	जयजय राम-	७५०
जग तारिलें	७१३	जनीं वनीं एका	३७२५	जयजयराम	७६०
जगत्रय जन-	३५४३	जन्म कर्म अवघे	९००	जयजय वो	१८२३
जगदात्मा	१०९०	जन्मकाळीं देवें	३६३३	जयदेव जयदे	४००५
जग रामराम	७९७	जन्मकोट्यानीं	१४६३	जयदेवा हनु-	४००१
जगाचा जनक	१०७०	जन्मजन्मांत-	१६३७	जय विश्वव्या-	२८९५
जगाचा जो	३४८९	जन्म जन्मांत-	१६२	जया अनुताप	२०२३
जगाचिये देहीं	३१३८	जन्मजरा तुटे	१५४२	जयां आहे मुक्ती	४४२
जगाचिये नेत्रीं	३०८३	जन्म जरा म-	२६७८	जयां आहे मुक्ती-	४७८
जगाची ती	२४८१	जन्ममरण को-	१७५२	जया करणें	२१६०
जगाचें जीवन	२८०	जन्ममरण सां-	२६७१	जया कारणें	५७४
जगाचें जीवन	३१६	जन्ममरणाचें	२८३८	जया कारणें	५९३
जगाचें जी-	२८२५	जन्ममरणाचें	१३८६	जयाकारणें श्र-	३२६
जगामध्यें काय	३३०७	जन्ममरणांच्या	२४५९	जयाचिये	१६८८
जगामाजी कीर्ति	८८७	जन्मला जो	२०६६	जयार्ची तीं	११२०
जगासी तारक	१०९५	जन्मलें तें	२४१६	जयाचीया अं-	५८७
जगासी भुलवणा	५९९	जन्मांचा पो-	३५९५	जयाचीया भेटी	६९२
जगीं तो व्याप-	१०७३	जन्मांतर सुखें	६८३	जयाची समदृष्टी	५९०
जगीं धन्य एक	४४४	जन्मा येऊनि-	१०२६	जयाचें उदारपण	३०७
जघन प्रमाण	२८७२	जन्मासी ये-	४६०	जयाचें चित्त	१४७७
जडजीवातें	१२४८	जन्मोजन्मी	३२८६	जयाचे देखतां	१२२२
जडजीवासी	१७७५	जन्मोजन्मीं केला	८६३	जयाचेनी च-	१७०९
जनादनें पायां	२६१४	जन्मोजन्मींचें	१८०४	जयाचेनी तुटे	१९२६
जनादनें माय	१८२८	जन्मोनी प्राणी	२०५२	जयाचें पहातां	६५२
जनादनेनाचा	१७८९	जप जाव्य तप	२१३१	जयाच्या चर-	१६४८
जनादनेनी शो-	१८३२	जप जाव्य मंत्र	८९०	जयाच्या दृशनें	४९
जनादनें आ-	२१३९	जप तप निष्ठा	३०५७	जया जैसा हेत	१५६६
जनादनें केलें	३२३४	जप तप मंत्र	७०७	जया ठायीं	१२३८

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
जया नामाचा	८८८	जाणपणें वस्तु	३२०५	जे आसक	२३३१
जया परमार्थी	३७०३	जाणा पाळूं	२७०७	जें जें कर्म	२१५०
जयामुखी ना	११९९	जाणा याचा	२५७२	जें जें दिसें तें	२२४०
जया ह्मणती	२५०४	जाणार जाणार	२४१८	जें जें देखिलें	६४५
जयालागीं क-	६७०	जाणिव नेणि-	१४८५	जें जें दृष्टी	११२४
जयालागीं शि.	६०५	जाणिवेच्या	२५३७	जें जें बोले	१७२६
जयां सुखाची	४७७	जाणीव फेडा	३१४०	जे जे भक्तां-	३०१०
जया संतचर-	१५७८	जाणोनियां	२०९६	जे जे वेळे जें	३०११
जया हेतनामीं	८२७	जातांना राउ-	३६२६	जें जें क्षेत्र जे	३४२
जरा पावली	२४१२	जातिभ्रष्ट जा-	३७६६	जेणें घेतलेंसे	२१५८
जरी न बनेची	२५०८	जाले ज्ञानदेव	३५३२	जेणें जेणें आ-	२६६४
जळतिया घरा	२०१४	जाश्वनीळ सदा	३२७	जेणें नाम ध-	११८२
जळ स्पर्शी	३२०३	जाहला अस्तमा-	२६६	जेथें करुणें न	२११९
जाईन पंढरी	१८९७	जाहला बहु-	२०२९	जेथें जेथें भक्त	३०२९
जाईल तरी	१७४९	जाहली गेली	३२७२	जेथें जेथें मन	२७२७
जाईल तरी	२७६८	जाहली भा-	१५९४	जेथें न पुरे	३५१६
जाउनी निरंज	३४४१	जाहली आहो	३७३८	जेथें निरसो-	३१९३
जाऊनियां	३५९८	जिकडे जावें	२८७७	जेथें परापश्यं-	३२४७
जाऊनियां मा-	३५८६	जिता मायबाप	२४७३	जेथें पापपुण्य-	२५२६
जागापरी नि-	१७००	जितुका आका	११७१	जेथें मुख्यत्वे	२७४९
जागे जागे	३७३१	जिव्हा रस	२१२४	जेथें वाजविला	३२०
जागृती स्वप्न	३१०८	जीऊ पर-	१४५३	जेथें सत्त्वाचें	२६०३
जागृती स्वप्नी	१०९९	जी जी भक्त	२९७०	जेथें सर्वदा	१३८१
जागृती स्वप्नी	७३९	जावभाव जेणें	२९०७	जेथें हरिनामा-	१०८३
जाणतां जा-	२२५७	जीव शिव	२१९७	जेथोनि त्रिपु-	३१३४
जाणती हे	३१९७	जीव शिव ध्या-	६२०	जें देवा दुर्लभ	३७७
जाणती हे हत-	१६४९	जीवाचें जीवन	२०४६	जें द्रौपदीनें	६५०
जाणते नेणते	२२७९	जीवा शिवा	१६९५	जें निर्गुण नि-	३७२७
जाणते नेणते	२७४	जीवेंभावे जा-	१६७०	जें पदीं निहू-	१४२५
जाणतेपणें वि-	२१८१	जीवामाजी	८०२	जें भजती	२९५८
जाणते संत	१६४७	जीहिं जाणि-	२७७१	जे या गेले	१५१९
जाणत्या नेणत्या	४८०	जुनाट कीतन	१३८४	जे या चराचरी	५१३
जाणत्यां नेणत्यां	७११	जुनाट जुगा-	६६४	जें वेदासी	२९१२

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
जें सुख संत-	१५१२	जोहार माय-	३८८१	ज्याची प्रतिज्ञा	२१९२
जैशी देहापार्शी	३१२३	जोहार माय-	३८९४	ज्यांचे आयुष्या	२४२०
जैशी काशाची	३१०४	जोहार माय-	३९०३	ज्याचे गेले	१७१५
जैसा केला तैसा	४४	जोहार माय-	३८८५	ज्यांचे देणें न	१५४१
जैसा गर्ळी ला-	२४३३	जोहार माय-	३८८६	ज्यांचें देणें न	१०८४
जैसा जैसा	२९२०	जोहार माय-	३८९६	ज्याचें नाम	२१३२
जो कनक-	२१५३	जोहार माय-	३९७३	ज्याचे पुराणी	४९१
जो काळासी	३२८३	जोहार माय-	३८९२	ज्या नामें	१२४५
जो जया चि-	२९१९	जोहार माय-	३८८३	ज्यासी आत्म-	३०९७
जो जो काळ	१४०४	जोहार माय-	३८७६	ज्यासी करणें	२१५९
जो जो कोणी	२९५७	जोहार माय-	३९७४	ज्यासी दहा	३३६३
जो जो कोणी	३२१५	जोहार माय-	३८८४	ज्यासी नाहीं	१६६१
जो जो जो जो	३८०४	जोहार माय-	३८७३	ज्या सुखाकारणें	१५००
जो जो जो जो	९४८	जोहार माय-	३८७७	ज्या सुखा कारणें	३७४
जो जो जो जो	३८०६	जोहार माय-	३८८८	ज्या सुखासी	३०९५
जों जों ध-	२९३१	जोहार माय-	३८७२	इ.	
जो जो धर-	२१३४	जोहार माय-	३८७४	झाला नामपाठ	१३५९
जोडोनियां	३५१५	जोहार माय-	३९०१	झालिया गुरुक-	२९२५
जोडोनियां धन	२४८५	जोहार माय-	३८७०	झाली संख्या	३१४६
जोडोनियां पा-	३४०४	जोहार माय-	३८८९	ट.	
जोडोनियां हात	४८६	जोहार माय-	३८६७	टाकूनियां निंदा	१११६
जो देवाचें पद	८४७	जोहार माय-	३८६९	टाळमृदंग मोह	३९८४
जो न कळे	७८	जोहार माय-	३८८७	ठ.	
जो निर्गुण	१८८३	जोहार माय-	३८९०	ठेवणें अनंत	४१९
जो परात्पर	४१४	जोहार माय-	३८८२	ठेवूनियां हात	३४४२
जो परिपूर्ण पर	१८६	जोहार माय-	३८८०	ड.	
जो विनटला	१०७९	जोहार माय-	३८६४	डुग डुग डुग	३७२९
जो साक्षात्	२६९	जोहार माय-	३८९१	डुग डुग डुग	३७८३
जो हा उद्धार	३२५	जोहार माय-	३९७५	डोई बोडोनी	१९७६
जोहार जिवा-	३८७८	जोहार माय-	३८९५	डोई बोडोनी	२०११
जोहार जी	३८७९	जंघ देहातें	२२४५	डोहो डोहो डोहो	३८०३
जोहार पाटोल	३८९३	ज्याकारणें योगी	५५१	डोळा न दिसे	२४८९
जोहार माय-	३९७२	ज्याचा केला	२३९१	डोळा फोडोनि-	२३८८

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
डोकियानें रूप	२१९६	तिहीं त्रिभुवनी	३११	तुमच्या चरणीं	१६०८
डोळीयांचो भूक	५१८	तीर्थं कानडें	६३३	तुमच्या सेवेचा	२७५४
त.		तीर्थां जाती	१९४४	तुहां आहां	३८०१
तप साधन मुखें	३९७८	तीर्थाटन गुहा-	१५६९	तुहांलागीं हरि	३५१३
तपें तीर्थ	३९९३	तीन अक्षरीं	४२८	तुहांसाठीं उणें	२९५४
तयाचिये भेटी	३४५९	तीन अक्षरें	३५४८	तुहांसी कारण	३६०६
तयाचे संगतीं	४०१	तीरा आणिला	११	तुम्ही आम्ही	३९७९
तया ठायीं अ-	३९४	तुजविण आहां	२६८२	तुम्ही उदार	२७३५
तया ठायीं	३६८२	तुज संगण	९१०	तुम्ही उदार सर्व	२७४१
तयालागींज्ञानी	२१४३	तुज सांगतसें	२६७०	तुम्ही करूनियां	१८४७
तरक्या तरठ	२३९४	तुक्षिया खेळा	२३४	तुम्ही रुपा के-	१७२४
तरले तरती	१३६८	तुक्षिया चरणीं	२८८७	तुम्ही रुपा	२७०२
तरले तरती हा	७५१	तुक्षिया रुपेचें	२७६०	तुम्ही रुपाळ	२७०८
तरले संगती	१५४८	तुक्षी पाहिन	३११८	तुम्ही कृपालुजी	१८४९
तरीच याचें	४७३	तुक्षी संगति	१०७	तुम्ही तंव उ-	१६२६
तरी सोहें नव्हे	३०७०	तुक्षें तुक्ष्या	३१४८	तुम्ही पूर्ण रुपा	१८५१
तरुणी रजकी	३३७५	तुक्षें श्रीमुख	११४	तुम्ही पंढरीचे	४१६
तळीं पृथ्वीवरी	१८३९	तुक्ष्या चरणी-	१८२६	तुम्ही बहुतांचे	२७०५
तळीं पृथ्वीवरी	२५८०	तुक्ष्या मुरलीची	११३	तुम्ही संतजन	१६३१
तळीं हारपळी	३१६०	तुटतीं बंधनें	१५४३	तुळशी काष्ठाची	३४०१
ताट भोक्ता	३१५६	तुमचिया नाम	३५२३	तुळशी तुळशी	३४०२
तान मान	१४४८	तुमचे अपमाण	२९५२	तुळशीचें पान	३४००
तापत्रयें ताप-	३७१	तुमचें रुपेचें	१७३१	तुळशी पाहतां	३४१०
तापलीया ताप	१७३८	तुमचें गुज	३३२८	तुळशी वंदितां	३४०७
तापलीया तापें	२६६९	तुमचें चरित्र	१३७९	तूं नायकसी	२११८
तारले नामें	११६४	तुमचें जाहल्ले	२७६५	तूं म्हणशील	२४५८
तारावधा जड	८५८	तुमचें तुहां	८८०	तेजाचें जें तेज	२५६८
तारावधा भोळे	४९४	तुमचें देणें	४२१	तेजाचें तेजस	१३६२
तारिले वो येणें	१७९८	तुमचें नाम आ-	६७१	तेथें मुख्य	४४९
तारुण्याचे मडें	२११	तुमचें नाम	२७९३	तेथें रावणाचा	९१७
तिसरे अवतारीं	३५५६	तुमचे पार्यां	२८८०	तेहतीस कोटी	९३४
तिहीं त्रिभुवनी	२८७	तुमचे वर्णितां	२७३२	तोचि एक	२४९३
तिहीं त्रिभुवनी	३७८	तुमच्या चरणां	३६८६	तोडभरी विवेक	१९८५

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
तोडों घासु	१८५९	दत्त दत्त हणतां	१८५	दास होईन मी	१७४७
तंतुपट जेवीं	२८१८	दत्त दत्त हणणे	९८९	दासां दुःख	१८१४
त्यागन कर्म	१९७४	दत्त दत्त वदतां	९९१	दासासी संकट	२९९८
त्यांचीया इच्छे	३०९	दत्त नामाचा उ-	९८४	दास्य करूं हरि.	२७४२
त्यागुनियां	१९७३	दत्त माझा दिना-	९५५	दास्यत्व करीन	२७३८
त्राहित त्राहित	६७५	दत्त माझी माता	९६०	दास्यत्वे चोखट	३२६४
त्रिकाळ साधन	८११	दत्त माझी माय	९६४	दिलकी गाठ	३९५४
त्रिगुणात्मक	९७४	दत्त माझी माय	९६५	दिलमो याद	३९४६
त्रिगुणात्मक	२२२८	दत्तराया करूं	१७७९	दिव्यतेज झळ-	११६
त्रिगुणात्मक मां-	२००	दत्त वसे औंढुं-	९५३	दिसे सगुण परि	९३
त्रिगुणाविरहित	९५०	दत्त सथास	१००७	दीनदयाळ श्री-	३९९६
त्रिपुटीविरहित	२८७६	दत्ताक्षय नाम	९९२	दीन म्हणोनि	१४०६
त्रिभुवना परती	२८६७	दत्तात्रेय नाम	९५२	दीनाचिया का-	६७७
त्रिभुवनामाजी	३६७०	दत्ता देतां आलि	९८३	दीनांचे उपार्ज-	१९९९
त्रिभुवनामाजी	६३८	दर्पणामाजीं	३२२४	दीपकलिकेमा-	२८९८
त्रिभुवनी उदार	१०३७	दयाळु उदार	२९८३	दीपकाचे ठायीं	२०७१
त्रिभुवनीचा	३२४२	दयेचे धाम	२९८४	दीपाचिया अं-	२२८३
त्रिभुवनी ज्या	२५८४	दशनें तरती	१५३८	दीपाचें तें तेज	३२४६
त्रिभुवनीं लुप्त-	२६९०	दशमी व्रताचा	३३९२	दीलका हामने	३९४९
त्रिवर्ग भोजना	३५८३	दशरथ संतान	९१२	दुःखाचिया	२३९६
त्रिविधतापें ताप	३६९	दहा अवतार	२९८७	दुःखाच्या सड-	२२९३
त्रैलोक्याचा जो	४०८	दर्ही दुध चोरुनि	९२	दुजा छंद नोहे	१०७५
त्रैलोक्याचा मु-	६९८	दक्षण द्वारकापं-	४३२	दुजा नाहीं	१६५२
त्रैलोक्याचा	३७९७	दाता तोचि ह्म-	२६००	दुजियाची निं-	२६४४
त्र्यंबक शिखरीं	३५०९	दाते बहुत	३७१९	दुर्जन तो	३४३१
त्र्यंपद तत्पद	३२४	दादा बरले	३८२७	दुर्जनाचे सर्गे	२०६२
थ.		दानधर्म कोणा	८०६	दुर्जी वेळुनी पुढें	६७
थाक रे थाक	३८३४	दाभिकाची म-	१९९६	दुजेपर्णी दृष्टि	१६८१
थुरकत थुरकत	२९३	दामशेटीचा का	३६०९	दुजेपर्णे नकी	२०९८
थोर अन्यायी	२७०१	दामशेटी ह्मणे	३५९७	दुजेपर्णे पाहे	१४४५
थोर गर्भीची	२४१०	दामाजीचा भा	३६८८	दुडिवरी दुडी	९७
द.		दामा सांगे गो-	३५६२	दुर्गळाची क-	११४४
दत्त घ्यावा दत्त	९५८	दामोदर गावा	१३४५	दुर्गळ्यासी धन	२४८०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
दुधार बाहुली	२२१३	देव तुष्टला भग	२७२०	देव संत दोन्ही	४०७
दुरवरी बोई	१८३४	देव तुष्टे एक-	३४०५	देवाचरणी ठाव	१७९३
दुलभ नरदेहा	९५६	देव दगडाचा	१९२४	देवाचे ते आस	१४८७
दुस्तर मार्ग	३७६	देव दासाचा	३०३२	देवाचें तें ध्यान	१११९
दुस्तर सायास	२५००	देव देव ह्मणो-	२५७५	देवाचें पूजन	३१९३
दुध आणिलें	३४५१	देव देहीं आहे	२०४०	देवाचे सोडरे	१४७३
दुऊनियां अ-	१५९६	देव धावें मार्ग	२९७९	देवाचें हें गुज	७७३
दुऊळ बांधिलें	३३४२	देव नाहीं ऐसें	२५८२	देवातळींचें षस्त्र	२१६२
दुखणा जाहलें	२८३७	देव पाहतां	३२७३	देवा तुझी आ-	२७३७
दुसती निमाले	२४३१	देव पुजिती	३०२३	देवा परीस उ-	२४७
दुख माया	३९६४	देव पूजे ठेवि-	२१९०	देवा माझे मन	२७४४
दुखावचा भक्त	२९८६	देवपूजा करी	२१९५	देवासी आवडे	२९८०
दुखिला अवचि-	१४३	देव प्रसन्न	२९३९	देवासी कांहीं	२७८६
दुखिलें कंद-	३२००	देव भक्त उभे	४१३	देवासी तुष्टण्या	८८४
दुखे देखे मे	१५०	देव भक्त एके	३९६	देवासी तो	२९७६
दुखी तितुके	३०८७	देव भक्त दोनी	२४८	देवासी तो पुरे	२९३४
दुखोनियां देव-	३९३	देव भक्त दोन्ही	३४८	देवासी तो	२२०३
दुखोनियां हर-	१०४७	देव भक्त दो-	२९४५	देवासी तो पुरे	२९२१
दुखोनी कीर्त-	१३६९	देव भक्तपणे	३०२६	देवासी तो प्रिय	८८६
दुखारे साई	३९४५	देव भुलला भा-	२९०४	देवासी तो	२५७७
दुडीचे फळ	८००	देव मनुष्य	३२२७	देवासी तो	१३६६
दुतो मोक्ष मु-	५१९	देव ह्मणती	१९१५	देवासी दुजे	१३७५
दु दे दे मोरी	१४६	देव म्हणे ना-	३६६८	देवासी नागवे	९४०
देव आणि भक्त	३५३८	देव म्हणे ना-	३६२८	देवासी प्रिय	३४०३
देव आणि भ-	३०२७	देव म्हणे ना-	३५८८	देवासी प्रिय	१३७६
देवकी करी चिंता	७	देव म्हणे भ-	२९४७	देवो न कळे	६२८
देवकी निज उद-	६	देव म्हणे सां-	३६७१	देवो विसरे	३००९
देवकी म्हणे वसु-	८	देवरे देवरे मोरी	१५१	देशाविरहित	४७४
देवकी वसुदेवा	९	देव वसे पळी-	४०९	देह अवसानी	२४३५
देव गुरु माता	२३५७	देव विठ्ठल तीर्थ	२८०७	देह अशाश्वत	२४८२
देव गुज सांगे	२९५५	देव विसरला	२८७१	देह आहे	२५१२
देव छिनालका	३७२४	देव सर्वांठायीं	२०४२	देह गेह कर्म	१३७
देव जाला पाठी	३१९४	देव सुंदर घन-	५५२	देह गेह चिंता	१६९०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
देह चतुष्टया-	३८१२	देही न धरी	१८९९	धन जयासी	१७१२
देह जाईल	३२१०	देही वाढे जो	३२१८	धनदारापुत्रअ-	२४१९
देहतापें तापलो	१६२१	देही शत्रू व-	२६४१	धन मानघळें	२४११
देह दान	३८४६	देहो जै पा-	२४१५	धनमान राज्य	३८४७
देह नाशिवंत	२३२९	दैवतांचे अंगी	१६५०	धनलोभ्याचे	२३७८
देहनिशा क्रमोनि	४४७	दोघे शरणागत	९४२	धन वित्त आशा	७१०
देह पाहतां	१७०६	दोन्ही कर ठे-	५६४	धन्य आज दिन	१६२३
देहपुरचें दिळें	३८६५	दोष दुरितांचे	११६२	धन्य आज्ञी	३४९६
देहबुद्धि खुटली	२५२७	दोषी पापराशी	११४८	धन्य काशीपुरी	३४८४
देहबुद्धि जया-	२०३९	दोषी यमदूत	१२५४	धन्य गुरुरुपा	१८१२
देहबुद्धि साडी	२५५७	दोराअंगी जै-	३११६	धन्य गुरुजना-	१७८७
देह भोगितसे	२३४४	दंभ मान	१२१३	धन्य चंद्रभागा	४३६
देह लावीं	१३९९	द्रव्य घेऊनियां	१९९२	धन्य जर्गी तो-	३७०२
देह सांडावा	२५१०	द्रव्य घेऊनियां	१९९०	धन्य जाहलो	३५१८
देह हा काळाचा	२४४९	द्रव्याचिया	१९८९	धन्य तुळसीचा	३३९९
देहा ऐसें वो-	२५११	द्रव्याचिया लो-	१९९३	धन्य तोचि संत	१५७४
देहाचिया आ-	१७७४	द्रव्याचिये	१९९१	धन्य तें भाग्यांचें	३९५५
देहाचिये माथां	२४४६	द्रौणी अखा-	३८३०	धन्य तें भाग्याचे	८६२
देहाची आशा	३२४९	दुःखभाव हृदयीं	७०८	धन्य दिवस	१६५३
देहाची तों	२४५६	दृष्टी देखे	१७९१	धन्य धन्य की-	१४३६
देहाची ममता	२२७१	दृष्टी पाहतां	३६५	धन्य धन्य जर्गी	१५३५
देहाचें देऊळ	३२३७	दृष्टी पाहतां	२८३३	धन्य धन्य तेचि	९८०
देहिंचेनी सुखें	२०३८	दृश्य तो जो	१८५६	धन्य धन्य तेचि	१५३६
देही असोनि	३१२९	द्वापारीं ऋव-	३३५७	धन्य धन्य ते	१०२८
देही असोनियां	२०४४	द्वारका समुद्रांत	३२२	धन्य धन्य तें	१३७०
देही असोनियां	७७८	द्वारकेचा सो-	३१९	धन्य धन्य नाम	३६३२
देही असोनी	१७२२	द्वारके भितरीं	३१५	धन्य धन्य निवृ-	३४९३
देही केंचें सुख	३१०९	द्वारकेमाजी	३०३५	धन्य धन्य पुंड-	४८७
देहीच देही	२५७६	द्वारकेहुनी जग-	४८५	धन्य धन्य पढ-	४००
देहीची वासना	१६९७	द्वारकेहुनी धां	३०४२	धन्य धन्य भूम-	१६८६
देहीचें आ-	२२६३	द्वारकेहुनी	३५५७	धन्य धन्य वि-	२८४०
देहीच्या अव-	२२५८	ध.		धन्य धन्य श्री-	१७८५
देही धर्मविहिं-	२४९७	धन कामासाठीं	२३७३	धन्य धन्य श्री-	१२५१

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
धन्य धन्य सद् १७८६		ध्याताचें ध्यान ५९५		न जायेचि ११३८	
धन्य पंढरीचीं १७६५		ध्यानीं ध्यातां १७८४		न देखातां कृष्ण ३००	
धन्य पृथ्वी दक्षिण ३२९		ध्यानीं बैसोनी १८७४		न देतां दक्षिण ३६१२	
धन्य भाग्य गोकु-२९६		ध्येय ध्याता १८२७		न धरी लौकि- ६९४	
धन्य भाग्याचे १३६७		ध्येय ध्याता २८०२		न पाहे यातां ३४४६	
धन्य भाग्याचे ३४११		ध्येय ध्यातेविण ३२०१		नमस्कारी जव २५८७	
धन्य माय व्या. ११२६		ध्वज वज्राकुशा ४९६		न मानी सन्मा- १७०५	
धन्य श्रीगुरुनाथें १८०९		न.		न माये चराच- १२६	
धन्य स्वामी मा-३४९९		न करीं आळस ८९७		न माये ध्यानीं २८४५	
धन्य हरिहर भव १७६०		न करीं तळमळ २६४८		नमावे हे नित्य १८०२	
धर्म अर्थ काम १७७०		न करीं द्रो ३७६८		नमू जाय १८०५	
धर्म अर्थ काम १५६२		न करीं सायास २६३०		नमो अगणित ३५३७	
धर्माची चाट १७७३		न कळती भावे- ३९		नमो अनादि- ३९१५	
धरती संसाराची २३१७		न कळेची मूढार २७५		नमो आदि ३९१०	
धरा अधर जाली ३३११		न कळे जयाचें ६३५		नमो आदि- ३९१३	
धरा अंतरीं शुद्ध ७०१		न कळे जयाचें २६०७		नमो निर्गुण ३९११	
धरितां श्रीहराचें १४६०		न कळे पामरा २३००		नमो व्यासादिक २	
धरितां हार्ती हात २१२		न कळे लाघव ३१२		नमो सद्गु- १७७७	
धरिला देव आ-२८४७		नका कर्म धर्म ८७७		नमो ज्ञानराजा ३५११	
धरिसी देहाची २२६९		नका करूं क- २१३६		नयन तान्हेले ३३१३	
धरी अवतार विश्व ९४६		नका करूं वाद २२५९		नये मनासी २०७५	
धांवण्या धांवतां २७०६		नका धरूं धरूं ३३३०		नरदेह उत्तम १४००	
धांव नारायणा २६८१		नका धांवूं तुझी २६२७		नरदेह परम २५२८	
धांव रे धांव २६८०		नको आणि- १२३०		नरदेह प्रमाण २०५४	
धांवुनी तिजी गोपि ६८		नको करूं आतां ७२		नरदेह श्रेष्ठ १५८१	
धांवूं नको सैरा २५३९		नको काहीं १२२८		नरदेहा येऊनि १३९८	
धावें देवा तूं ३३८१		नको गुंतु २४२३		नरदेहा येऊनि २२८५	
धावे धावे श्रीहरी २६८२		नको तुझे व्हा- १७७१		नरदेही आयुष्य २२७२	
धावे पावे दत्त- ९५९		नको तूं आमु- २३७		नरदेही आयुष्य २२४१	
धुताच मोती ३७९८		नको जुजीरे १७६२		नरदेही आलि- १२०३	
धुम धुम बार ३८३६		नको नको आ- ७४५		नरदेहीचा हाचि १७५६	
धोड्यासी व्यापा ३५९१		नको नको दूर- १५९		नरदेही येऊनि २५५९	
ध्यान धरूं तो ३९८६		नग घडतां ३१०३		नरदेही सुख २४३८	

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
नरनारी जातां	४३१	नाथिलाचि दे-	२४७०	नाम तें बहू	१०९४
न लगे करा	४७०	नादितसे नाम	१५८०	नाम तें सोपें	१३४४
न लगे कांहीं	२८६३	नाना अवतार	३०४३	नाम तें छोपें	१३४६
न लगे न लगे	२१३३	नाना कर्माचि-	२१७४	नाम तें सार	२३४२
न लगे भुक्ति	२७७५	नाना तें चरित्र	२१९९	नामधारक हो	९०७
न लगे विषय	२२४	नानापरी दूत	३४२८	नाम धारकाचा	२७३९
नवजोयोपाचि	२६२१	नानापरी सम-	१०२	नाम नारसिंह	१३५२
नवमास वरी	२३४१	नाभी कमळीं	१४६१	नाम निजभावे	१००८
नवल ती कळा	३२	नाभी कमळीं ज-	३९१	नाम निवृत्ति	३५०१
नवल दावियेलें	२८८८	नाभिस्थानीं	३३०९	नाम पवित्र आ	११४९
नवल देखिलें	२२८९	नाम अनिरुद्ध	१३४९	नामपाठ अंडज	१२६७
नवल दंभाचें	१९३७	नाम आठवितां	८५१	नाम पाठ करा	१२५७
नवल भजना-	१४४१	नाम उत्तम चां-	८६०	नामपाठ करि-	१३२०
नवल रोग प-	१४५७	नाम उत्तम चां-	८५९	नामपाठ करितां	१२७६
नव लक्ष गो-	२५२	नाम उत्तम पा-	१०३९	नामपाठ करितां	१२७९
नवलाचें नवल	३८२२	नाम उपेद्र सर्व	१३५५	नामपाठ करुनि	१२८३
नववा बैसे	३३२७	नाम एक उ-	११९३	नामपाठ कली-	१२६४
नवविधा भक्ति	३२८८	नाम गातां	२०६४	नामपाठ कस-	१३२२
न सांपडे हातीं	३०	नाम गाये तो	११५९	नामपाठ कीर्ति	१२६३
न सुटेचि आ-	२४०५	नाम गोड श्री-	७८३	नामपाठ केशव	१३३४
नसे वैकुंठी अ-	१३९८	नाम घेई सदा	१२२७	नामपाठ गाय	१२७२
नसे वैकुंठी हरी	१४०९	नाम घेतां हे	११८७	नामपाठ गाये	१२७१
न सोडीर मना	१८२०	नाम घेतां रूप	२७९२	नामपाठ गाये	१२५८
नसोनि नवल	३८५९	नाम जनादेन	१३५४	नामपाठ गाये	१२६०
न होतां शुद्ध	१४०१	नाम जनादेन	१०९२	नामपाठ गीता	१३०९
नाकळे जो	२४८३	नाम जपतां	३४९८	नामपाठ गोरक्ष	१३०३
नाकळे तें कळे	११३२	नाम जप वाचा	१३४८	नामपाठ गोविं-	१३३७
नागर गोमटें	२८४१	नाम जपे सर्व-	७८५	नामपाठ गंगा	१३२७
नाचेन आतंदें	२८६५	नाम तारक ये	११५२	नामपाठ गंगा	१३२८
नाठवेचि दुर्जे	६३२	नाम तारक सां-	८०१	नामपाठ जर्गी	१२७४
नातुडे जो यो-	२९८१	नाम तारक हें	११५३	नामपाठ जपे	१२८१
नाथाचे आश्र-	३५४६	नाम तारक हें	११५३	नामपाठ जया	१२६८
नाथाच्या घर-	३८१४	नाम तें उत्तम	११५०	नामपाठ त्रि-	१३४०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
नामपाठ नारा-१३३५		नामपाठें गुण १३०७		नामयाचीजनी ३६१९	
नामपाठ नित्य १३२६		नामपाठें गीरा १२८८		नामयाचें घर ३६०४	
नामपाठ पसारा १३२१		नामपाठें जना-१२९१		नामयासी बो- ३५९९	
नामपाठ प्रेमें १२८९		नामपाठें तरला १२८७		नामरूप मज २९५०	
नामपाठ ब्रह्म १२६२		नामपाठें तारिलें १२८६		नाम श्रीरुष्ण १३५७	
नामपाठ भक्ति १२९३		नामपाठें नक्र १२८५		नाम श्रेष्ठ तिहीं ११८०	
नामपाठ मच्छि १३०२		नामपाठें नामा १२९०		नाम सुलभ ८६६	
नामपाठ मा- १३३६		नामपाठें निवृ- १२९४		नाम सुलभ १२४७	
नामपाठ मंत्र १३१९		नामपाठें निवृ-१३०५		नामस्मरण १२१५	
नामपाठ यश १३३०		नामपाठें बिभि १३००		नामस्मरण हरि ३३९६	
नामपाठ युक्ति १३१५		नामपाठें भीर्मे १३०१		नाम हरिहरि १३५६	
नामपाठ युक्ति १२७०		नामपाठें मधुसू १३३९		नाम हे नौका १०७४	
नामपाठ वर्म १२६९		नामपाठें मुक्त १२९७		नाम हे पावन ११६०	
नामपाठ विठ्ठल १३५८		नामपाठें मोक्ष १३१६		नाम हृषिकेश १३४३	
नामपाठ श्रेष्ठ १२६५		नामपाठें युक्ति १३१८		नामा आणि ३६२०	
नामपाठ श्रेष्ठ १३२९		नामपाठें वर्म १३१२		नामाचा उ- २४६२	
नामपाठ सत्ता १२७१		नामपाठें वामन १३४१		नामाचा धा- ११५१	
नामपाठ सदा १२६६		नामपाठें सर्व १२९८		नामाचा नित्य ८३४	
नामपाठ साध-१३१४		नामपाठें सो- १२९५		नामाचें धा- १२५२	
नामपाठ सार १२६१		नामपाठें संत १३१७		नामाचेनी पाठें १३२४	
नामपाठ सार १२५९		नामपाठें होय १२८०		नामाचे पवाडे ११०७	
नामपाठ सोपा १२७७		नामपाठें ज्ञान १३१३		नामाचें महि- ११४७	
नामपाठ सोपा १२७५		नामपाठें ज्ञानी १२९६		नामाच्या उ- ७३०	
नामपाठ संदेह १३१३		नाम पावन ११५४		नामा न जाता ३५६५	
नामपाठ स्नान १३३३		नाम पावन ११६३		नामापाशीं तिष्ठे १२१६	
नामपाठ ज्ञानदे १३११		नाम पावन ७४७		नामामृत गोडी ६७६	
नामपाठें अकूर १२९९		नाम पुरुषोत्तम १३५०		नामामृतापुठें ११६१	
नामपाठें आप- १२९२		नाम मुखीं गा-१२१४		नामाविण मुख ११२५	
नामपाठें ओहं १३०६		नाम मुखीं सदा ६८८		नामी धरा दृढ १२१०	
नामपाठें क्रिया १३०८		नाम मुखीं सदा ८४९		नामें घडे निज ११६८	
नामपाठें गणि-१२८४		नाम मंगळा- १००६		नामेंचि तरले ११९०	
नामपाठें गहिनी १३०४		नामयाची आ- ३६१७		नामेंचि पावले ८४३	
नामपाठें गीता १३१०		नामयाची कां- ३६२१		नामेंचि-क्षिती ८४४	

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
नामें तारिले	८४१	नाहीं नामासी	२१२९	निचलोण करू	३३०
नामें तारिले	११७०	नाहीं साया-	७३७	निमालीया देहा	२२६
नामें धुवा अ.	८४०	नाहं जोगी	३९८५	निमाले रा-	३२२१
नामें पावन	११६७	निकट असतां-	२५८८	निमासुा वदन	५३
नामें पावंन	११६५	निकट सेवे	६१८	निरपेक्ष नि-	३०५८
नामें पावाण	१०७७	निर्गुण निरा-	१०४०	निरभिमार्ने	३६७७
नामें प्राप्त नि-	११६९	निर्गुण निरा-	३७२८	निरसुनि ज्ञान	३०७९
नामें प्रायश्चि-	८२९	निर्गुण निरा-	३३३८	निराकाराचा	१७९
नामें प्रायश्चि-	८८१	निर्गुण निरा-	३९२०	निरालंब दे-	१८६४
नाम्याचें कारण	३६०१	निर्गुण निर्वि-	३०५५	निरालंब सहज	३०९०
नाम्याचें लग्ना-	३६०७	निर्गुण सगुण	२७२	निराशीयाचे	२५४२
नाम्या झडकरी	३५९६	निर्गुणाची प्रा-	१८५३	निरासिवा वरु	३२९६
नाम्यासी सां-	३५७६	निघतां उत्तम	३४६३	निराळा निराळा	१८५५
नारद ब्रह्मचारी	७७०	निज दृष्टीचरी	२५५८	निलंज्ज हो-	२२१६
नारदादि वैष्णव	८३९	निज पैजा सम-	१८	निवांतपर्णे म-	२६५९
नारदें केळासे	१४३०	नित्य कर्माचें	२१४६	निवांत बैभे	२५९२
नारा महादा	३६१६	नित्य काळ	११९६	निवांत बैसो-	१२२६
नारायणी बै-	३४२१	नित्य काळ	३०६२	निवांत श्रीमुख	२६०९
नावडेचि आन	३५६१	नित्य घडे चंद्र-	३८२	निवृत्तिनाथ	३४९७
नावडे जयासी	२०७९	नित्य तो सोहळा	२४९	निवृत्ति निवृत्ति	३४९५
नावडे वैकुंड	१४३१	नित्य ध्यातां	२५९३	निवृत्ति शोभे	१७१९
नाशिवंत देह	२२१७	नित्य नवा की-	१४४४	निःशेष कांहीं	२५४३
नाशिवंत देह	२२५२	नित्य नूतन	३२३१	निष्ठालें भजन	८५५
नाशिवंत देह	२२५४	नित्य नैमि-	२६०६	निळा पंढरपुरचार	२८३१
नाशिवंत धन	२२१९	नित्य नैमि-	११७८	निळी कांच भूमी	५४
नाशिवंत श-	२०३७	नित्य वाचे	११०५	नीच कामें न	२९९
नाशिवंत सक-	२४९०	नित्य शिवशिव	१०१२	नीति सांगतो	३८००
नाशिवंत सर्व	७३६	नित्य हरीकथा	१४५८	नीर मंथुनी	३३४३
नाहीं अटक	११०६	नित्य हाटपाठ	२०६०	नीळवर्ण घनशा	२८५७
नाहीं कधीं	१२२९	निर्दय मानसी	२०५८	नीळवर्ण वृक्ष	३३३६
नाहीं जया	१२३५	निर्धन पुरुषाची	२३६२	नुपजे अनुनाप	१९७९
नाहीं ध्यान तें	१९८३	निर्धारितां सुख	४६२	नेणतां नेणतां	२३०७
नाहीं नामरूप	३०९३	निर्धारि नेमंती	३३७७	नेणतिया ठायीं	३१६६

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
नेणतियासी नेण	२८७३	परमात्मा एक-	३१२५	पहाहो पहा	१०१
नेणती जाणती	३८४४	परमार्थ सोयरा	२५४९	पहिलें कोठेंच	३७७८
नेणती ब्रह्मादिक	२५२१	परमार्थांचा हा-	१७५०	पळ पळ आ-	२४४१
नेणतेपणें पांडुरं-	२४६३	परमार्थी राखि-	९६९	पळभरी संत-	२४९६
नेणे मंत्र तंत्र	१८५०	परलोकींचा	२८६८	पक्षी आंगणीं	२५५१
नेणवोचि बाळ	३६३९	परलोकींचे स-	१५६३	पक्षी जाला	७९४
नेणे वेदशास्त्र	१३९६	पराचे ते दाष	२०९०	पाउला पाउलीं	२९३७
नेणे साधन	२७३६	परास्पर परिपूर्ण	५०५	पाउलें गोजि-	५९१
नेणों कळायुक्ती	१४३७	परापश्यती मध्य	५२९	पांघुरला घोंग-	२९१
नेत्वाचेनी तेजे	३२०२	परापश्यती म-	१०४१	पांच पांचांचा	१०२३
नेत्रींची बाहुली	३०८०	परा पश्यती मध्यमां	३	पांचाजणांचें	२२२२
नेम धरी विठ्ठल	२५०२	परा ही पश्यती	५८४	पाजी प्रेमपा-	१६६७
नेमिला काळ	२४२९	परिपूर्णपणें	२८२३	पाठवुनी दूत	३३७६
नोहे ब्रह्मज्ञान	३०४६	परिमळ गेलि-	११३९	पांडवांचे गृहीं	३४८३
नोहे सायास	२३३४	परेचें जें सुख	१८८१	पाणिगाचा मा-	३२११
नंदनंदन मुरली-	१११	परेसा न कळे	११७३	पातळरे भव-	३१८४
नंदे आणविलें उभ-	६३	परेहुनी कैसें	३२९३	पांथस्थ घरासी	२४७५
न्याय मीमांसा	१५०८	परेहुनी परता	५९४	पापपुण्य दोन्हीं	७४०
		परंपरा कीर्तन	१४१८	पापाची वस्ती	३३२
		पलखम्यानें	३९५५	पायांचें चिंतन	२७४८
प.		पवित्र अंतर	२११५	पायां पडतें	३९०२
पटपट सांवळी	२१०	पवित्र तो देह	१७२८	पायां पडलें	३८९९
पडलें मायाव-	३५२९	पशु पक्षी वनच	११५८	पायांवरी ठेवि-	१७५१
पढो माझ्या	३७८६	पशु आणि प-	१२३३	पायांवरी ठेवि-	२७७९
पतनाच्या	१९४१	पहा ऋषी	९१६	पायांवरी ठेवि-	१७६८
पातित पातकी	३७९	पहा कैसा दे-	२५६७	पाया शोधो-	२३८०
पातितपावन	१५४६	पहा कैसी नव-	३२४१	पायांसी घा-	१७३३
पातितपावन	२७९५	पहातां विठ्ठल	६३७	पायाळासी अं-	५३६
पातिव्रता सती	३४६१	पहातां संत	१५०४	पायीं जडलें	२७८२
परदारा परध-	२३६५	पहा पहा	२४२७	पायीं ठेविलि-	२६६८
परब्रह्म पुतळा	५६३	पहा पहा वि-	२८५८	पार नाहीं	३०१९
परब्रह्म प्राप्ती-	१८६९	पहाला तो	३१८५	पालटे भावना	१५१६
परब्रह्म मूर्ति	६५८	पहावया गेलों	३९७४	पावन क्षेत्र	३६२
परब्रह्म सगुण	२८१				
परब्रह्म सांवळा	१८७				

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
पावला जनन	२३४५	पितापुत्र	२४२१	पूर्वीचिया मतां	२७४६
पावलीं प्रसाद	१८३६	पिता सांगतां	२३४७	पूर्वी जो प्रल्हाद	३६३५
पाषाणाची क-	१९२२	पिता सांगे	३८२६	पूर्वीपासुनी ज्या	८१३
पाहतां पाहतां	३१५५	पित्याचिये का-	३३८३	पूर्वी पंक्तीस	३७८४
पाहतां पाहतां	२३०१	पिसाळलें श्वान	२३०२	पूर्वी बहुतांचें	६११
पाहतां पाहतां	२८४४	पीक पिकलें	१८६२	पूर्वी हिरण्यक-	३५५४
पाहतां पाहतां	२८१४	पुंडलिक संत	१४९९	पैधा ह्यणे देवा	२५८
पाहतां पाहतां	२८९४	पुंडलिकाकारणें	३३५८	पैल नामें गर्ज	१६८७
पाहतां पाहतां	३१८९	पुंडलिका पुढें	४३८	पोट भरावया	१९८७
पाहतां विश्राम	४२३	पुंडलिके उभा	४९८	पोटासाठीं लागे	२०६१
पाहतो देखतो	२२९८	पुंडलीक ह्यणतां	४६५	पोटींचें वाळ	२६९३
पाहिला नंदा-	३०२	पुढलीये जन्मीं	३५५५	पोटीं मय आतां	९१५
पाहलेंरे मना	३१६८	पुढें कलीमार्जी	३०४१	पंचक पंचकाचार	३३२३
पाहुनी कृष्णासी	२७८	पुढें गेले हरी-	२८६१	पंचक्रोशांचे आंत	३३१
पाहुनी दशदि-	३६७२	पुण्यवंत जीव	३३७१	पंचक्रोशां पाप	४७३
पाहू गेलीये	१३९४	पुरवा माझी	१६२२	पंच तत्त्वका	३९४८
पाहू गेलों तु-	३४०९	पुरवावया	६६३	पंचभूतांचें हें	३१३७
पाहू जातां	३१६१	पुरुष अथवा	९०२	पंचभूतं नव्हती	३३३२
पाहों गेलों दे-	३१८०	पुरुष अथवा	१३७४	पंच वरुषी	३५५८
पाहूनियां गोरा	३६५४	पुष्पावती चंद्र-	३६३	पंच वर्षांचा	३४३६
पाहूनियां पंढ-	३८९	पूजन तो येक	२१९१	पंचविसांचे हृष्टी	१०१४
पाहूनियां मनो	१६१५	पूजा उपचार	१८४८	पंचविसावा श्रीवि	५०७
पाहूनियां हरी	२५५	पूजा करूं कै-	२१८९	पंचाननें मज	२६९९
पाहूनियां भ-	१०३४	पूजा करूं तरी	२१८७	पंडित शाल्मी	१९०६
पाळतोनी जाती	२५	पूजा यथासांग	२१८६	पंडितांच्या व-	२११४
पिकली पंढरी	४३४	पूजिती खंडे-	१९१८	पंढरपुर पाठणीं	३७१२
पिंगळा महा-	३७८०	पूजिला श्रीपति	१०९१	पंढरीचा महिमा	३९९
पिंगळा महा-	३७८१	पूजी माक्षिया	२९६७	पंढरीची मात	३६८१
पिंगा बाई गे	१७८	पूजेचे प्रकार	२१८८	पंढरीची वारी	१७६४
पिंगडाडब्रह्मांड	३९३३	पूर्वपुण्य अस-	१४६४	पंढरीचें सुख	४३९
पिंडींच्या प्रळ-	३०७५	पूर्व सुकृताची	३७३	पंढरीये अन्नदान	३७२
पिंडी देह-	११४२	पूर्वापार परंपरा	३२१	पंढरीये देव	१७४८
पिता क्रोधें	३४२२	पूर्वापार श्रीवि-	४४१	पंढरीये पांडुरंग	४१२

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
पंढरीस ज्याचा	४०५	प्रातःकाळ झा-३५८४		बहु खेळतां खेळ	२३३
पंढरीसी जारे	४५६	प्रातःकाळ झा-३६११		बहुत जन्म	१६५
पंढरीसी जारे	४५७	प्रातःकाळीं तु-४००३		बहु जन्मांचे	२५०३
पंढरीसी जाव-	१८९८	प्राप्ती एक	३९६६	बहुत तीर्थे	३३६
पंधरा भागले	१८४१	प्रारब्ध क्रिय-	२५२२	बहुत दाविती	१८७०
पंधरा सतरांचा	३८०८	प्रेमयुक्त नाम	१२२३	बहुत पुराणें	३२८२
प्रकाश तरणी	१७८१	प्रेमयुक्त भजन	३६३७	बहुत प्रकारें	२८२०
प्रकाश भासे	२५६५	प्रेमळ प्रेमळ	२८६६	बहुत मारग	१६७२
प्राणियां उद्धार	१२०८	प्रेमळांसी विश्रां-	४८३	बहुत विचार	३४७५
प्राणीयासी मंत्र	९८८	प्रेमें पूजी	१९२०	बहुता काळाचें	३९८
प्रतिमाचि देवो	३१७७	प्रेमें भक्ताची	२९१०	बहुतांचीं मतां-	७०९
प्रतिमा देव	१९२९	पृथ्वी आप	१८५८	बहुतांच्या म-	१६५९
प्रतिमेचा देव	१९२३	पृथ्वीवरुता हु-	३४५६	बहुता जन्मां-	१४६५
प्रत्यक्ष ती	१९९७	फ.		बहुतापुण्यें क-	३२१९
प्रत्यक्ष देव	२०९२	फजितखोरांचे	२४०७	बहुतां सुकृतीं	११२७
प्रत्यक्ष पाहा	४६७	फजितांचे देव	१९१६	बहुतीं वर्णिला	५४२
प्रथम मत्स्याव-	१२९	फट गाढवा-	२३२४	बहु पुण्य होय	१४६६
प्रपंच आमिष	२२७७	फणस खातां	२१५७	बहु पुण्य होय	३०६६
प्रपंच परमार्थ	२५९०	फणस जंबीर	१००	बहु बोलतां	२३९३
प्रपंच परमार्थ	३५०६	फार बोलूं	१६२८	बहु बोलाचें	२९४९
प्रपंचाचा भार	२९७४	फिरलों मी	३२५०	बहु मतें बहु	२९३८
प्रपंचीं गुंतती	२२७३	फुगडी घालीं	१८०	बहु मार्ग बहु-	३९७
प्रपंचीं सदा	२४८४	फुटलिया घाट	३१३२	बहु मार्ग बहु	१४९०
प्रपंच्याचा क-	२३६३	फु फु फु फु	३९८०	बहु क्षेत्रें बहु	३४३
प्रपंचाचें भान	३१११	फूल झडे तंव	२२२३	बळीं अपितां	२७७४
प्रभातेसी उठो-	४३०	ब.		बळींचे द्वारी	३३५४
प्रभासादि क्षेत्रें	३३९	बकाचिये परी	१७३७	बळां पृष्टीं जे	६४७
प्रयागादि तीर्थें	३४५	बधिर जाले	२४१३	बाइलेआधीन	२३६०
प्रयागादि क्षेत्रें	३३४	बरवी ती पू-	२१९४	बाइलेचा जाह-	२३५६
प्राण रक्षणापु-	२२१०	बरवी श्रीहरी-	३४५०	बाइलेच्या बो-	२३५४
प्राणापानांची	२२०७	बरे वा वाईट	७००	बाईल सांग-	२३५५
प्राणी गुंतले	१२०४	बाहिरा झालों	३७२०	बाईलेचा जा-	२३५३
प्रातःकाळ जा	३४६७	बहु उतावीळ	२६९७	बाजारी बैसो-	१९९५

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
बाजे घरख्या- ३९३९		बंधनाचा फां- २३८५		भक्त चरणींचे २९९३	
वांधूनियां पर्ण- १९८६		ब्रह्म एक परि- २०४५		भक्तदर्शनं ३०२२	
बाप तोचि . ३३०३		ब्रह्म कैसे वे- १४१		भक्त देव एके २८५९	
बाय माझ्या ३७४१		ब्रह्मचारी ह्याण- १९४६		भक्त देवाते भ २९४१	
बारा वर्षे वा- २४१४		ब्रह्म जाणे २१४७		भक्त नीच म्ह ३०२४	
बारा सोळा १९३		ब्रह्म धरुनि ९२९		भक्तपणा सान २९७३	
बारा सोळाज ११४१		ब्रह्म निर्गुण ३०८९		भक्त प्रल्हादा- ३३५३	
बालका देखो- १६८९		ब्रह्म सर्वगत १४६२		भक्त रागेला १९१४	
बाहात्तर को- ३७५८		ब्रह्मस्थितीचें हें २५३०		भक्तांचा पुरवी ३१३	
बाळकान्ची वो- १५२४		ब्रह्मज्ञान वाचें ३०५०		भक्तांचिया २७७८	
बाळकाचे छंद ३००७		ब्रह्मज्ञानाचा ३०६९		भक्तांचिया गां ६२९	
बाळ कृष्ण रागे ७९		ब्रह्मज्ञानाची ३०५१		भक्तांचिया ३०१६	
बाळ तरुण २२७८		ब्रह्मज्ञानालागीं ३०४८		भक्तांचिया १०१६	
बाळ रांगणे रां- २८८		ब्रह्मज्ञानासाठीं ३०४३		भक्तांचिये का ३०१५	
बुडालिया जळीं २३३९		ब्रह्मज्ञानासाठीं ३०५२		भक्ताची शणु ३०३	
बुद्धि आणि १८६८		ब्रह्मांडभरी १६७५		भक्ताचे मनो- ३६६१	
वैसतां निश्चळ २६३८		ब्रह्मांडाचा ध- १५५८		भक्तांच्या उप २९९७	
वैसल्या पंगती ३६८६		ब्रह्मांडाची दो- २२०५		भक्ता जैसा ३०१२	
वैसविती हरी २४६		ब्रह्मादिक देव २५७०		भक्तांद्वारी उभा- ५४३	
वैसोनी एकांती १९५२		ब्रह्मादिक वेडे २७		भक्तालागीं अ- २९७२	
वैसोनियां नि- २१३		ब्रह्मादिकां न २७३		भक्तावांचुनी २९४६	
वैसोनियां हा- २०१५		ब्रह्मी नाही ३१८१		भक्ताविण देवा ३०२८	
वैसोनी एकांती ७१७		ब्रह्मी नाही ३०८८		भक्तासी सान न २६	
वैसोनी कळंबा- २४२		ब्रह्मीं स्फुरे जें ३१४४		भक्तासी संकट २९९६	
वैसोनी निकटीं ३६७४		ब्राह्मण वाक्य २१४०		भक्ति असो २८८५	
वैसोनी स्वप्न ३८०२		ब्राह्मण क्षत्रिय १२३६		भक्ति गोकुळीं १३२	
बोधभासुं तया ३१५२		ब्राह्मण क्षत्रिय ३०१६		भक्ति प्रेमाविण २८८६	
बोलणें बोल- ३३०२		ब्राह्मणाचें तीर्थ २०५८		भक्तिभावार्थ ३००८	
बोल बोलतां ६९५		ब्राह्मणा स्वध- २१४२		भक्ति माझी २७६३	
बोला बोल वि- १७२		ब्रीदावळी करी २६८५		भक्तिहीन ज- २०६८	
बोलावुनी ए- ३४२०		भ.		भक्तांचे उदरीं ३०६१	
बोलिजे तें ३१७३		भक्त अर्पितां ३०१८		भक्तांच्या पोटा २८८४	
बोल्हं नथे तें ३३००		भक्त करुणाकर २६५६		भक्ती नाही २२८८	

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
भक्तिभावार्थे	६५४	भाग्याचे ते	११९८	भिच्छणी बाळा	९३५
भक्तीविण पक्षू	११२९	भाग्याचे भा-	११९७	भिक्षेलागीं	२०४८
भगवंताची	१०८६	भांडाचें तोंड	१९४२	भीमरथीचे	५६०
भगवद्भावो स-	३०९८	भांवावला दे-	१५६१	भीमा दक्षण	६५९
भजतां भजन	३१२२	भांवावले जन	२२२१	भीवरेंचे तीरीं	२७९७
भजन करितां	२२९६	भाव अभा-	३०६०	भीष्में जया	६४८
भजन चालिलें	२१६३	भाव तोचि	३७४०	भुक्ति आणि	३२३६
भजन चालिलें	१९१३	भाव धरी कां	२४९९	भुक्ति मुक्ति	१६८२
भजन तें साचें	२०२१	भाव धरुनी	४७५	भुक्ति मुक्तिचा	२६१२
भजन नाही	२६९८	भाव धरुनियां	३५३६	भुक्तिमुक्तिस	२७९४
भजन पूजन	१४५४	भाव भजनातें	२९१५	भुक्ति मुक्तीचें	३२६०
भजन भावातें	१४५२	भाव भावित	३१७५	भुक्ति मुक्तीचे	१५६५
भजन भावें	१४५१	भाव लागला	२९३०	भुक्ति मुक्तीचें	१७४३
भय नाही	१७४५	भावाचिये वळें	२९०६	भुलले ते प्रा-	१४०७
भरला तो हावे	२२९९	भावाचेनी भ-	२९०५	भुलले पामर	३५५६
भलतीयासी	२०८५	भाविक हे संत	१५७१	भुलविला रा-	३३७८
भलते भावें	६६०	भाविकांची	३००२	भुलविलें वेणु-	११६
भला संतानका	३९४४	भाविकांचें	२०३६	भुली भटकी	१४७
भवभय नाशक	७५६	भाविकांच्या	२९६३	भूतजवर मोठें	३८२५
भवरोगा औ-	२४६८	भाविका त्या	४०	भूतमात आ-	६०२
भवरोगासी	९०३	भाविकांसी	४२७	भूमीभार वायां	२०८२
भवरोगियांसी	८८९	भावीं देव	३१६७	भूमी शोधोनी	३१६४
भवरोगियासी	१५५५	भावें करारें	२९३५	भेदबुद्धि पाल-	२८३४
भवसिंधु तरा-	१२०९	भावें करितां	२९५६	भोगितां काम	२४००
भवसिंधूसी	१०६५	भावें करितां	२९६९	भोगें चेतवि-	३३४४
भवानी मी	३७४५	भावें घातली	२९१४	भोगोनी नाना	२४३९
भागीरथी आणि	४२९	भावें जनार्दन	२६२३	भोळा कर्पूर-	१०१८
भाग्य उजळलें	१५४०	भावेंविण देव	२९३२	भोळा दादला	३७७०
भाग्यहीन बहू	२७५५	भासतसे दोर	२२७६	भोळा देव	३०२१
भाग्यवंत श्री-	१७११	भाळे भोळे	४०३	भोळे ते साबडे	४१
भाग्यवंत संत	१५२३	भाळे भोळे	१७६६	भोळ्याभावि-	२९०२
भाग्यवंत हो-	१५३९	भिगाचे भिगुले	१२०	अम धरुनि	२०१
भाग्याचा उद-	१६३९	भिन्न माध्यानीं	१६७		

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
	म.	मनाची नखी	१६१७	महा माता	१११५
मर्कटासी मदि	२०६७	मनाचे तें मन	३२५७	महारीण करि-	३९००
मग बोले	३४८२	मनाची तों	१६६९	महारीण हिंडे	३८९७
मच्छरूप धरु-	३३४९	मनाचेनि मनै	१६१६	महारीणीच्या	३८९८
मच्छाई यो	३९७६	मनाचें माथां	३२५६	महार बोलतो	३८६८
मछिद्रानें मंत्र	१८७८	मना तूं एक	२६६१	महाराज ऐका	३९०५
मज कलं	३२७९	मना तूं ऐक	२६५३	महालाभ हाचि	२९२३
मज कोणी	१७७२	मना तूं अधीर	२६३७	महा क्षेत्र पंढ-	४१५
मज जे अनु-	२९५९	मना तूं परम	२६३६	माक्षिकेनै जैसा	२३१४
मज तयांची	१४८०	मना दुजी	२६४३	माई मोरे घर	१५३
मज तो अधि-	२७६१	मना नको नको	२६४५	मागणें तें	१४३५
मज तो आ-	२७२२	मना निश्चय	२६५५	मागणें ते एक	२७२९
मज भक्त	२९५१	मनामधीं	३४६९	मागणें हेंचि	२७१७
मजसि जेणें	२९६०	मना सांडीं	२६४६	मागतां कवतुक	३३६२
मजूर राजळा	३३४५	मनासी खोचलें	२५२५	मागतां देखोनि	३३६१
मति माझी	३५४२	मनासी निर्धार	१६४३	मागतां पै कै-	३३६५
मती लागो	१६६५	मनासी स्थिरता	९७२	मागा बहुतांचें	८३७
मत्सर ज्ञानाया	२०२८	मनुष्यखेपे हि-	१७३९	मागें एक	२८००
महुंनी शंखा-	२१८०	मनुष्य देहीं	२२५१	मागें पुढे उभा	३१०
मधाच्या	२२९७	मनें करुनि	२६२५	मागें पुढे वि-	२८१०
मधुपर्कादिक	१३७२	मनें कल्पोनियां	२६२६	मागें बहुतां	८९९
मन एके ठायीं	२६२४	मनें नागविलें	२६६५	मागें बहुतांनीं	३२६७
मन करुनियां	२६२९	मनें ब्रह्मादिकां	२६४२	मागें बहुतांसी	२३३३
मन करुनियां	२६३१	मनोभाव जा-	१७८३	मागें बहुतांसी	३२५२
मन मनासी	२६३३	ममता ठेवूनि	२१२०	मागें विरह	१६४
मन माझें	३५४०	मरणापाठीं	२२३६	मागें संतीं उप्-	१५२०
मन माझें	२८२७	मस्तक माझें	१६४४	मागें संतीं सां-	३३९५
मनमोहन मुर-	११०	मस्तकीं केश	३२२८	मार्ग ते बहुतां	४७६
मन रासी	२६७२	महाकारण	३९९१	मार्ग बहु अ-	३७१०
मन हें ओढा-	१०२५	महादेव नाम	१०२७	मार्ग सांपा	२८८१
मना ऐक	२६६०	महा दोषा	४७९	मार्गीं जातां	७६
मना ऐक हे	२६५४	महा पापराशी	१३८७	माझा कृष्ण	११९
मनाचा सवि-	२६३५	महापुरीं जैस	८१८	माझा टिळा	३८३५

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
माझा देही	३१४१	माझ्या मना	२६६४	मालधनी घे-	३५९४
माझा भक्त	२९४८	माझ्या मना	२८१६	माहेरीचीं वास	२७१६
माझा भक्त	२९६६	माझ्या वडिला-	६६५	माळियाचे वं-	३६७९
माझा शकून	३६९१	मांडियेला खेळ	२३०	मिठी घाल्नि	२९७५
माझा शरणाग-	२९६५	मांडियेला डाव	२२६	मिथ्या भूत-	२२१८
माझिया मनी-	९७३	मात कळो सरे	३३८२	मिथ्या माथे-	२२०६
माझी ऐकावी	३५२५	माता पिता देव	२३५८	मिथ्या हा सं-	२३२०
माझी जनादेन	१७९२	मातापितियां	२३५९	मिळती गौळणी	२८
माझी दत्त	९७५	मातला वोकड	२३८२	मिळती सकळा	२७७
माझी त्रिदाव-	२९५३	माता समाधान	३४३९	मिळती सख्या	२२६२
माझी माता	९६७	मातेचा आठव	२५८५	मिळवोनी पांच	१९७
माझी मुखय	१६८०	मातेच्या कैवा-	३३५५	मिळाले भक्त	४१०
माझीया जीवी	२७४०	मातेच्या ग-	२३५१	मिळाल्या गोपिका	३५
माझे कुलीची	३९२२	मातेसी न मिळे	२३५२	मिळोनि धमकटी	७३
माझे देई मज-	२७६७	माता ह्मणे प्र-	३४२५	मिळोनि बारा	५५०
माझे पत्र	३८६०	मातेसी ह्मणे	३४४८	मिळोनी अवळा	७५
माझे मज	१८१८	माथां ठेवोनि-	१८३७	मिळोनी गोपाळ	३०५
माझे मन ते-	२७२४	मानसींच अर्थ	३२८१	मिळोनी गौळणी	९०
माझे मन अ-	२७५२	मानसींच ध्यान	३२८०	मी एक शुची	२०१०
माझे मन रा-	२७२३	मान देखोनि	१५५७	मीच देवो मीच	३१४२
माझे मन	२७२५	मानवा रामनामी	७९६	मीच देवो मीच	३२१२
माझ्या मनाचे	२६६७	मानी नामाचा	२०६९	मीजी जागतो	३९०७
माझे मनीं	१६७१	मानी भक्तांचे	३०००	मीतू ऐसी	३१०७
माझे मनोरथ	२७६२	मानी भक्तांचे	३००१	मी तेचि माझी	१९३०
माझे माझे	२२३७	मायचाप तुझी	१६०२	मी तों द्रिद्री	३५७७
माझे माहेर	४२४	मायचाप माझा	३६०३	मी तो स्वये	३१४३
माझे माहेर	४२२	मायचापां न	२३५०	मी निर्गुणपुरीं	३८६२
माझे मीपण	३२४५	मायराणी प्रका	३७२२	मी परात्पर	३६८९
माझे वासनेची	३७७६	माया छांड	३९६२	मी ब्रह्म जाहलो	३०९४
माझ्या देहाचे	३१४७	माया जिवलग	१७५	मी भटीण आले	३७५४
माझ्या मनाचा	१६१४	माये आधीं	३३०५	मी माझे आणि	२३४२
माझ्या मना	३५०७	सारग ते बहु	३१५७	मी माझे कल्प	३७१३
माझ्या मना ध-	१६१२	मारी गावठी	१४५	मी मी ह्मणतो	३१६५

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
मी मी ह्यणतां	३१६६	मेघ वर्षे निर्मळ	२५७८	ह्यणती देव	१९२१
मी मी ह्यणतां	२२४७	मेघा परिस	१५५३	ह्यणती नरदेह	२२५०
मी ह्यणोनियां	२२४९	मेसको मैराळे	३९३०	ह्यणती नरदेह	२२६४
मी वासुदेव	३७०८	मेळवी संवगडे	२७६	ह्यणा तुह्मीं	२६०४
मी सुखाची क-	३७६४	मेळवोनी मुलें	२४	ह्यणे कृष्णराया	५७
मी संतां घरचा	३८७५	मेळवोनी मेळा	२६	ह्यणे नामयासी	३५७०
मीही संतचरण	१४८३	मैं ज्यावगी	१५२	य.	
मुका ह्यालों	३७२१	मैं दधी बेचन	१४४	यमुनेचे तीरीं	१२५
मुक्तपणें मुक्त	३५४५	मोकळा मार्ग	४६६	यमुने तटीं	१८९
मुक्तीचीं तों	१७०८	मोकळी असो-	३८२०	यलमा आली	३९१४
मुखाचा व्या-	११०१	मोकळें तें मन	१६६६	यशोदेचा हरी	२९०
मुखीं उच्चार	१११४	मोडकेंसें घर	३७४२	यशोदेसी गोळणी	८८
मुखीं नाम	३६६४	मोह तम अर्क	१८५७	याचिया छंदा	३५६७
मुखीं नाहीं	१५७३	मोह ममता	१८६६	याचिये संगतीं	३५६९
मुखीं वसे ब्रह्म-	२००२	मोहो म्हैसासुर	४००२	याची सत्ता	३८४१
मुखीं नाम हातें	१२२४	मोक्षमुक्ती का-	१६०१	यातिहीन असो	१५१८
मुखें गावें नाम	८१९	मोक्ष मुक्तीचें	१५०१	यातीकळ काहीं	३००
मुख्य आदि-	३०३८	मोक्ष मुक्तीचें	१२५३	यातीसी नाहीं	१२०
मुख्य पाहिजे	२५६३	मोक्ष मुक्ती	३५१४	या देहा अमं-	३०७.
मुद्रा ती पांचवी	११४५	मौन्यची आला	६१७	या पाउलासाठीं	४९५
मुनीजन सा-	३१६२	मंडळ कमळ	३९२५	या पोटाकार-	१९०९
मुरली धरुनी	११५	मंत्र तंत्रांची	१९०३	या पंढरीचें सुख	४२६
मुरली मनोहर	११२	मंत्रामाजी मंत्र	२४६५	यारे नाचूं प्रेमा-	७८९
मुळींच पापा	८९२	मंदोदरी पोटीं	३४८७	यारो देखारे	३९३८
मुळींचें आहे	१२२०	म्यां गुरु केला	१८०७	याहांकी बात	१४९
मुळीं निर्बिकार	१८५४	मृगजळ जेथे	३११४	या हो या,	१४४०
मूर्ति असुपम्य	४१८	मृगजळाचे	३११३	युगायुगीं पीडि-	१७३
मूर्ति चतुर्भुज	५५९	मृगजळाचेनि	२०७३	युगें अद्वावीस	४९९
मूर्ति सांबळी	५६२	मृगजळाच्या	२३२६	येईवो श्रीरंगा	१६६
मूळची एक	३२९०	मृगजळीं पहा-	३११५	येई हो कान्हाई	१७६
मूळ नाशासी	२५४७	मृत्युलोकीं एक	३७१४	येउनी नरदेहा	२६७३
मूळ नाहीं शेंडा	३८१८	ह्यणतां दत्त	९८७	येउनी नरदेहा	१९२८
मेषदर्शन म-	२६१५	ह्यणती दक्षण	५३५	येउनी नरदेहां	१९०२

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
येउनी नामदे-	३५८९	योग याग तप	९०४	राढीमाजी	३३२९
येऊनियां कां-	३६५९	योगयाग तप	११७७	रात्रीं जाग्रण	३३७४
येऊनियां घरां	३६२४	योग साधोनी	१९६१	रात्रंदिवस	३९०८
येऊनियां घरा	३६२३	योगियांचा सु-	७६८	रात्रंदिवसज-	३३१९
येऊनियां परि-	३६२५	योगियांचा योग	५८९	रात्रंदिवस भा-	२३६१
येऊनियां पंढ-	५४१	योगियांचे चिं-	१४३२	रात्रंदिवसमन	१७०
येऊनियां माते-	३६२२	योगियांचें ध्या-	३५४४	रात्रंदिवस म-	३५७९
येऊनि राउळा	३५८१	योगियां न कळे	१०९३	रामकृष्ण ऐसे	९०५
येकीपुढें येक सर-	६६	योगी ध्याती	२८५६	रामकृष्णनाम	३२६५
येणें आमुचे	३५७५	योगी रिगाले	२९१७	रामकृष्ण हरि	७४३
येणें आमुच्या	३५६६	योगी शिणताती	२९७	रामनाम उच्चार	८२४
येणें कृष्णें आमुचें	८५	योगी शिणती	१४३३	रामनाम जपे	७३१
येणेंचि नामें	१११८	योग्याचें ध्या-	२०६२	रामनाम ज्या-	८२३
येणेंचि आश्रमें	३०५९	र.		रामनाम पा-	७२६
येणें छंदें छंद	९५	रकाराशी कान्हा	७३५	रामनाम मुखीं	८४८
येणें जाणें खुंट-	३२०४	रघुनंदन पार्थी	९२२	रामनाम वस्-	७८२
येणें प्राङ्गुरें	२७८५	रघुवीर स्मरणें	९४५	रामनाम वदे	८२२
येणें पुरतें सर्व	४८२	रडती पोटा-	१९७२	रामनाम वसे	७९०
येणें पथें बहु-	२४९८	रडती रांडापोरें	२२२०	रामनामाची ध-	७५८
येती कीर्तना	१४२९	रतीच्या अंतीं	३१५४	रामनामाचेनि	७६२
येती नरदेहा	२२४४	रमा रमेश	३२८	रामनामाच्या	७६६
येथूनि पुढें	३६९४	रमेशह पंढरी	४८१	रामनामावांचु-	८०८
येथोनि आन-	२८८३	रवि न लपेचि	१६२९	रामनामां भाव	७७५
येरे कुनू ये	३७९५	रसने रस	३१७६	रामनामैं गाणि-	७४४
येवढा पुरवा	२७२८	रस सेविल्या-	२१२२	रामनामैं जो	८२१
येवढा मंत्र	१९७१	रसातळां जा-	३३५२	रामनामैं ता-	७२७
येवोनि गोपाळ	२५७	राखितो गोधनें	३०६	रामनामैं तृप्त जे	७७६
येवोनियां का	२४४७	राखीत गोधनें	२९८	रामनामैं नाम-	८१७
येवोनियां ज-	३६४०	राजाई येऊ-	३६३०	रामनामैं नित्य	७८७
येवोनियां रांणें	३५९३	राजाईसी ते-	३६२५	रामनामैं सुख	८०९
येवोनी जवळीं	३६७३	राजाला आळ-	१२१८	राम भावा-	२९११
येवढें जया	१८१९	राजीवाक्ष	२७८८	राम ह्यणोनि	९०८
योगयाग तप	२८६०	रात्रीची प्रौढी	१८०१	राम राम ध्वनी	७१८

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
राम राम क्षण-	७९१	लटकीयाची	३३६०	वत्सालागीं गोप	२५८६
राम राम ह्य-	३७२३	लटिका संसार	२४७८	वदतां वदनीं	७८८
रामराम स्मर	३२२३	लटिक्या भावा	२०४३	वदें तूं अच्युत	१३५३
राम रावण र-	९३३	लडिवाळ नामा	३६३४	वनामाजी नेती	४३
राम रावण हुं-	२२५	लहानाहूनि	२५३१	वर्म जाणे तो	३०५६
राम सर्वाघटी	७७१	लक्ष गावें तर	३२९२	वमिल्या मिष्टा	२९६८
राम सर्वाच्या	९३१	लक्ष चौऱ्यां-	२५०९	वरपांग सोंग	२७४७
राम हें माझे	७७२	लक्षाचें जें लक्ष	२८४	वरल्या आळीं-	३७८२
रामें रावण	३४८६	लाऊनियां नेत्र	३६०८	वरीवरी दावि-	१९८२
रावण ह्याणे न-	३४८५	लागलें दैवत	३२१३	वरीवरी दावी	२१०९
रासक्रोडा करुनी	४७	लाडिके विठो-	२८१९	वरुषला मेघ	२०१८
रासक्रीडा खेळ	४६	लांब लांब	२१०८	वसती सदा	३८०
राहातें एक	३१७४	लाभे लाभ	२६५८	वसो कां भलते	१४३९
राहिलासी हरि	३६५५	लावण्य मनोहर	९६३	वहिनीं आह्मां	३४६८
राहुनी पंढरी	२०५०	लावुनी आसन	८३३	वाउगाचि सोस	१७३६
राहुनी पंढरी	३८१	लावूनियां	१९३१	वाउगाचि सोस	२३१६
रिता ठावन	२८०९	लाहे लाहे सो-	३०४	वाउगाची पसा-	२२९०
रीघ नाही कोणा	९१४	लाहो करा लाहो	७१४	वाउगाची शाण	२२९१
रुक्माईसी सां-	३६५२	लेंकुरातें बाप	२३७१	वाउगाची सोस	८६४
रुक्मांगदाका-	३३९४	लेंकुरें खेळती	३९८३	वाउगा पसारा	१४०२
सक्मिणीसी सां	३४७३	लोकांचे हे पुत्र	३५८०	वाउगी उपाधी	२६५२
रूप गोजिरें तें	५२७	लोखंडाचीं बे-	२१०१	वाउगे ते बोल	३१
रूप तेंचि	२७१३	लोह तांचे	३०९९	वाउगे ते बोल	३०५३
रूप सांवळें गो-	५६१	लोह परिसासी	८०४	वाउगे ते वायां	२६०
रूप सांवळे सुकु-	५५७	लौकिकापुरता	३२६१	वाउगे बोल	२७२६
रुपें सुंदर सांव-	२८९	लंका बंदी पडले	९१९	वांकडा ह्याणे	३७७५
रंक वसता	१२४०			वाचे बोला दत्त	९७९
रंगां नाचे क्षेत्र-	३९२९	व.		वाचे ह्याणा	८९५
ल.		वचन साक्षा	३०३०	वाचे सदा	८७०
लखो बुलबुल	३९५६	वडील धाकुली	३४३५	वाचे विद्वल	२८१५
लगे डोल लगे	३७३४	वर्णावर्ण नाही	१०००	वांझेचिया बाळा	३११८
लगाचा सो-	३६१३	वर्णावी ती	१८६७	वाट पिकली	१५८६
लज्जा अभि-	२१२१	वर्णितां वेदमतीं	५०१	वाणी वदे राम-	८६८
		वत्साचिये लळे	३००४		
ए.	७६				

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
वाद विवाद	२८०५	विदूच्या छंदा-	३५६०	विषयाचे अ-	२०३५
वायां खेळ	२०९	विठ्ठल देवाधि	४६८	विषयांचें सासु-	३७७१
वायांचि कास-	२३३०	विठ्ठलनाम घे-	१७०४	विषयांचें सुख	२४०१
वायांचि भुली	२३१०	विठ्ठल पुंडलिका	५३०	विषयाच्या	२५५५
वायांची आयु-	२२७०	विठ्ठल पंढरपूर	२६५७	विषयालागीं	२३९५
वायांची सोस	२३३६	विठ्ठल ह्मणतां	७१८	विषया होउती	२४०३
वायां जन्मलें	३४१८	विठ्ठल रुक्मिणी	५१७	विषयीं जो	२०५७
वायां बोभाट	२७०४	विठ्ठल विठ्ठल	७०२	विषयीं होउती	२५५२
वायां वायां	३१३०	विठ्ठल सांवळा	५२०	विषादि पा-	३४२९
वायांविण करूं	३२६८	विठ्ठलावांचुनी	२८११	विष्णुदासा घरीं	३०६३
वायां शब्दज्ञान	२०००	विठ्ठलासी गाय	६९७	विष्णुनामपाठ	१३३८
वारकरी पंढरी-	४०२	विदेह देह वि-	३२२०	विष्णु मूर्ति	१८५
वारी वो वारी	३७४७	विद्या जालिया	१९४०	विसर तो अ-	२८३५
वारवार जन्म	१७४४	विधीनिषेध क	२१८३	विसरुनी वि-	१९५६
वारवार देहीं	२७१२	विधीनिषेध झ	२१८५	वेडावला वेडा-	६२४
वारवार संतसं-	२७२१	विधियुक्त नोहे	२२१५	वेणुनादाचिया	३१८७
वासना विषयीं	१९८१	विधियुक्त पा-	३६४६	वेद धेळुनियां	३३५०
वासनेचें वसन	१९८०	विनंति माझी	१८२५	वेद तो आह्मां	१८२९
वासुकी सर्प मोड	३७८८	विपरित अर्थ	३२९८	वेद तो कल्पि-	३१९२
वासुदेव नाम	१३४७	विपरीत सुप-	२१५१	वेद तो प्रमाण	२०६५
वासुदेवस्मरण	३७०७	विरहिणी विर-	१५८	वेद नेतां शं-	३३४७
वासुदेव स्मरणें	३७०५	विवाद वाद हें	२५३८	वेद बोलिला	१९४९
वाहूनियां हातीं	१४५०	विवेक कांडणीं	१७७	वेदवचनें सुतक	३०९२
वाहे भक्तांचे	२९७४	विवेक वैराग्य	२२७	वेद वदे ब्रम्ह	३०९१
विकल्प वासना	२५५४	विश्रांतीचें आस-	८८२	वेदवाणी देवें	२१७०
विचारावे विवे-	१४८६	विश्रांतीचें स्था	३५१०	वेद विधि कांहीं	१९४८
विचारितां तुज	११८६	विश्वपाळिता	२६१३	वेदशास्त्र पुराणें	३५५०
विचारी पां	२१६५	विश्वाचा तो	३४९१	वेदशास्त्र वक्ता	१९५३
विंचु चावला	३७९०	विश्वाचा व्यापक	२७५	वेदशास्त्रीं गा-	१०१३
विटाळेंविण	३२९९	विषय प्राप्ती-	१९८४	वेदान्ता विवेक	५८२
विटांदाहू खेळ-	१९६	विषयवासना	२५५३	वेदान्ता वेदार्थ	३२६२
विटांदाहू चेहूं	१९४	विषय विरह	१६८	वेदांचा संवाद	११७५
विटेवरी दिसे	५२६	विषय सेवितां	३७०६	वेदाचिया बो-	१९३९

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
वेदाचिया मते	१३९३	वैजयंती माल	४४५	श.	
वेदांचें वचन	११८९	वैजयंती वन-	५५८	शत वर्षांची	२२४२
वेदांचें सार	५९२	वैर करुनी	२४७४	शत वर्षांचा	२२४३
वेदांत प्रतिपा-	२१५६	वैराग्य अनुता	२५६१	शतावर्ती श्रव-	१९५४
वेदांत सिद्धांत	१७८८	वैराग्य प्रथम	२१२५	शब्दा आदि	२८१७
वेदांत सिद्धांत	१२३७	वैष्णवा घरीं	१७४१	शम आणि वि	२१५२
वेदादिक श्रमलें	२३	वैष्णवां भूषण	१६८५	शम दम तप	२१४१
वेदान् उद्धरते	३३४८	वोखद घेतलिया	८७२	शम दम सा-	१२११
वेदाभ्यास नको	१२४४	वोखद घेतलिया	८९४	शय्याशयन	३१५८
वेदाभ्यास श्र-	३७०	वोडवोनि मान	३३८४	शरण आलों	२७५८
वेदामाजी ओं-	३९९२	वोसघर वस्ती-	१९२७	शरण गेलिया	१५८३
वेदीं जैसा	५८६	वंदुनी श्रीगुरु	१८७५	शरण शरण	२७५६
वेदें सांगितलें	५८१	वंदू श्रीभाविक	१९१०	शरणागत आ-	२६१०
वेदोक्त पठन	१७६१	व्याघ्रामुखीं	२३९९	शरणागता कृ-	२६९५
वेधलां जांव	१५६	व्याघ्रामुखीं	३२२२	शरणागता जु-	३०३३
वेधलें ज्यांचें	१७२७	व्यापक जना-	२९०१	शहाणा तो	२६२२
वेधल्या गोपि-	१५	व्यापक तें	२८७८	शहाणा हो	१९४३
वेधल्या ल्या	२७९	व्यापक तो हरी	५६९	शाकार भारे	३६०५
वेधोनि गेलें	९६१	व्यापक विठ्ठल	६८५	शांति क्षमा	१८३५
वेधोनि नेलें	२७८४	व्यापक स्था-	३१३३	शांतीचेनि मं-	३२३९
वेरझार खुंटे	२५९८	व्यापक हा	२८९६	शास्त्रवेत्ते ज्ञा-	१२८२
वेव्हाराच्या	२७७०	व्यापुनी जर्गी	५७१	शास्त्रज्ञ पांडित	२५०५
वेश घेउनी	२१३५	व्यापूनियां	२६११	शाब्दिक ज्ञ-	३१०१
वेश्येचिया घरा	२४८६	व्यास वालिमक	३९२	शाम चतुर्भुज	२४२१
वेष पालटोनि	३६५३	व्यासादिक गाती	८४६	शामसुंदर मूर्ती	५४४
वेळोवेळां सांगें	९७८	व्याही जाव-	२३६८	शिकलासे टां-	२०२०
वैकुंठा जावया	७३२	व्रजांत कोणे	५९	शिकविलें ना-	२०७०
वैकुंठाहुनी आ-	३३९८	व्रत जे करिती	३३९१	शिणले ते वेद-	५७३
वैकुंठीचा राणा	३४४३	व्रतामाजी व्रत	३३८८	शिणल्या भा-	२४९२
वैकुंठीचा हरी	२४१	वृद्धपर्णी शांती	३७७२	शिणसी कां	२५०७
वैकुंठीचें वैभव	४४३	वृक्ष पाहतां	३३४०	शिवनाम उ-	१०३२
वैकुंठीचें वैभव	१४९८	वृक्ष व्याला	३३३७	शिवनाम उ-	१०५०
वैखरी वाचा	८३५	व्हावें निसंतान	२३४८	शिवनामाची	१०२०

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
शिव भोळा	१०१९	श्रीगुरुराया पार	४	ष.	
शिवरात्र व्रत	१०४८	श्रीगुरुराया	१८८०	षड्वैरियांचा	१९७७
शिवशिव अ-	१०६३	श्रीगुरुसारखा	६८४	स.	
शिवशिव ना-	१०६२	श्रीगुरुचें नाम-१७९४		सकळ गोडिये	३२१४
शिव सांगे	८५०	श्रीगुरुचें नाम-१७९७		सकळ तपाचें तें	७३८
शिवाऐसा मं-	१०२५	श्रीगुरुच्या च-१७९५		सकळ तीर्थे	१७४२
शिवाचे हृदयीं	७६७	श्रीगोविंदा म-१०९६		सकळ देवांचा	१०४९
शिव्या देतां	३५७१	श्रीदत्त ऐसी	९९०	सकळ देवांचा	५७५
शिष्यापासून	२०१२	श्रीपांडुरंग स-	१७७८	सकळ देवां शिरो	६१६
शिळा तांच्या-	३८२८	श्रीपांडुरंगाचे	४६९	सकळ दोषां	२०६३
शुकादिकयो-	११८८	श्रीमुख साजिरे	५४७	सकळ नगरीं	३३८७
शुची अथवा	७७९	श्रीमुखाचें सुख	४४६	सकळ पापां	८२८
शुद्ध करुनि-	२९७७	श्रीमत महा-	३८५०	सकळ प्रपंचाचें	३२५४
शुद्ध ज्याचें	१४०१	श्रीराम ऐसे व-	८१५	सकलयुक्त प्र-	३८५७
शुद्धब्रह्मज्ञाना-	३३१०	श्रीराम जयराम	७५४	सकळ साधनांचे	८५२
शुद्ध भावें गावें	२५५०	श्रीराम नाम	७५२	सकळ साध-	२९२६
शुद्ध स्फटिकें	५५	श्रीरामनामें ज-	८०५	सकळ साध-	११५६
शुद्धभावचि-	२९२८	श्रीरामनामें ता-	७२५	सकळ साधितां	८३८
शुद्धादिक वर्ण	२०५९	श्रीरामनामें तुट-	७४६	सकळ सुख राम	७९२
शून्य निरशून्य	३२०६	श्रीराम व्या-	९२८	सकळ सुखाचें	५७८
शूर धीर	३८४०	श्रीराम श्रीराम	८१४	सकळ सुरां मुकुट	६९३
शेषादिक भ्रमले	२८६	श्रीराम श्रीराम	७६९	सकळ संक-	१५८८
शेषादिक भ्रमले	५९७	श्रीरामासी रा-	९१८	सकळामर्थ्ये	१०३३
शोभती दोनी	५७२	श्रीविठ्ठलाचे ना-	६७३	सकळीक तीर्थे	३४९
शोभले उदार	३८४३	श्रीशंभूचे आ-	१३६१	सकळीं ध्याइ-	४९६
श्रमोनी वाउ-	३२२६	श्रीक्षेत्र पंढरी	५४८	सकाम निष्काम	७३४
श्रवण नयन	१०२४	श्रीज्ञानदेवाच-	३५३५	सकाम निष्काम	८५६
श्रवणीं ऐकोन	२७३४	श्रीज्ञानदेवें ये-	३५२७	सखी पुसे स-	५३९
श्रवणीं ऐकोनी	३१५३	श्रुति शास्त्रां	९११	सखीये अनु-	३२७०
श्रीकृष्ण न्यावा	१०	श्रुती शास्त्रां-	११७४	सगुण गुण	३७५९
श्रीकृष्ण माया	३७३५	श्वानाचा तो	२३९१	सगुण चरित्रें	१७५८
श्रीगुरुकृपें दत्त	९७०	श्वानाचीये परी	२३९०	सगुण निर्गुण	३३३३
श्रीगुरुपायीं ठे-	१८०३			सगुण निर्गुण बुं-	६०८


अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
संगुण निर्गुण मू-	५७०	सप्त दिन जिणें	६०१	सर्वकाळ सुख	१७२९
संगुण रूपडें अ-	५३१	सप्तपुण्यांमाजी	४३५	सर्व देवांचा	३२७६
सचेतनी द्वेष	२०२७	सप्तपुण्यां क्षेत्र	४५३	सर्व देशीं	३१४५
सत्य असत्य	२१२६	सर्प बिळा-	२२०९	सर्व पर्वकाळ	९८६
सत्यकरीं आपुलें	९२०	सर्पें दर्दुर ध-	१९६०	सर्वभावे जे	१३७३
सत्यपुरीं ऐसें	३६३६	सर्पें धांवोनि	२२९४	सर्वभावे तुज	३६७६
सत्यसत्य ब्रीदा	१८३८	सप्रेम करि-	२९४४	सर्वभावे दास	१८१५
सत्त्व गांठीं	३८११	सप्रेम नाचो-	१४०५	सर्वभावे दास	१८६३
सत्त्व रज तम	३१९८	सप्रेम करितां	२२०४	सर्वभावे विन-	२७३०
सत्त्वर पावणे	३९१६	संफेत कलंदर	३९५०	सर्वभावे शर-	२७५७
सद्गदीत कंठ	२८२६	सबराभरित	२१०५	सर्वभावे सुख	२५५९
सद्गुरुची चंद्र	४०००	संबाह्य अभ्यं-	३४४०	सर्व महाराजा-	२०८६
सद्गुरु तोचि	३०६८	सम असे सुख-	१६८४	सर्व विद्यांचा	३४२६
सद्गुरुमाय कुं-	३७५५	समचरणीं उभा	६२५	सर्व साधनांचें	१०३०
सद्गुरुवचनें ज-	३८०७	समचरणीं मन	१६०	सर्व सामोत्री	३४७१
सद्गुरु विघ्नहर	३९३६	समदृष्टीसमान	१७४०	सर्व सिद्धी	२८३६
सद्गुरुसी शरण	१८२४	समसाम्य स-	२९२४	सर्व सुखाची	२७९१
सदा नामें	११७२	समस्त राज-	३८५६	सर्व सुखाची	३५२२
सदा वसे अंगीं	१७०७	समस्त राज-	३८५५	सर्वस्व हसनी	२७७३
सदा वाचे ना-	१२४२	समाधि घेतली	३५२४	सर्वा आदि मूळ	६०७
सदाशिव अ-	१०३१	समाधि निश्चिंति	३४९४	सर्वांगीं सुवास	१५३३
सदा सर्वकाळ	८३६	समुद्रवल्यांकि	१७१६	सर्वाघटीं विं-	५२८
सदा सर्वकाळ	२३६४	समुद्रवल्यांकित	३४६	सर्वाघटीं विंवो	२८७५
सदा सर्वकाळ	६८७	समुद्र क्षोभे	२२०८	सर्वांचा तो	३६०८
सदा सर्वकाळ	१६९२	समूळ कामनेतें	२११६	सर्वांचा तो	३४६५
सदा सुरवर	२८५४	समूळ मुळीं	३२०९	सर्वांचें जें मूळ	५३४
सदैव आवडे	१४१४	सरगमे बाजी	३९६८	सर्वां ठायीं	२९४०
सदोदित गाय	७२९	सलगानें सर्प	२३८४	सर्वात्मक भर-	२०४१
सदोदित मन	३५०८	सलीलकमल-	२८२९	सर्वाभूतीं तुझें	२७६४
सनकादिक वेडे	३३६५	सर्व इंद्रियां-	२८७६	सर्वाभूतीं दया	२७१४
सन्मानुनी ब्रा-	३४७७	सर्व कर्म मद-	२९६१	सर्वाभूतीं दिसे	३१७९
सन्मुख दे-	३१५९	सर्वकाळ आ-	११०४	सर्वाभूतीं सार-	१११०
सत्पद तें ब्रह्म	११३१	सर्वकाळ ज्यांचा	६७४	सर्वांमाजी सार	६८६

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
सर्वाविरि वरि-१०७६		सांडिला प्रपंच २६८४		सायासाचा २७९९	
सहजची पूजा २१९२		सांडीं परापवाद ७२१		सायासाचें बळ ३२७८	
सहज तो चेंहू १९८		सांडीं पां सांडीं २३३७		सारांचें सार ३६६	
सहज नाम १०१५		सांडी मांडीं न-२३४०		सारुनी दृश्य ४४८	
सहज पुरपाट-३७१५		सांडोनियां वि-१९१९		सारुनी भोजनें ३६६१	
सहज सहज १६९८		सांडोनियां सं- १५६४		सावध ऐके ९३०	
सहज सुखासनीं ९९५		सांडोनी आचर १९७०		सावध पहातां २५६४	
सहजीं सहज ३७८९		सातवा तो ३३२५		सावधान सर्व २४५०	
सहस्रदल कम-१००२		साती भागीरथी ९९९		सांवळा देखि- ३०१	
सहस्र दीपे ३९९८		सात्विकाभरणे ३१५१		सांवळा श्रीकृष्ण २७१	
सहस्र मुखांचा १७५३		साधक सर्वदा २५६६		सांवळें कोंवळें २८७४	
सहा चार अ-१८४०		साधकासी सा-११०९		सावळें सानुलें २१	
सहा ते भागले ३३२४		साधन कासया ३५०५		साक्षतें जीत ३०७८	
सहा दाडुले ३७६३		साधन कांहीं ९२६		साक्षात्कार २९६२	
सहा शास्त्र चा- ८५४		साधन कांहीं ३१८३		साक्षीभूत ३२१६	
साकर दिसे ३१२१		साधन तें सार ४५०		सिद्ध साधक ६००	
साकरेची गोडी २३९८		साधन नको १४१२		सिरमें टोपी ३९५९	
सांगतां ते खूण ३०८२		साधन तें साधा ८७१		सीतेच्यकिवारें ३३५६	
सांगती ते ज्ञान १९६३		साधन सोपें ११५७		सीमगियाचे २४६१	
सांगती लोकां २०१३		साधनें कासया २०८७		सुकुमार हरीची. ४९३	
सांगते तुहा ३९७०		साधावया पर-१८००		सुख अनुपम्य १५११	
सागरींची लह ३१०६		साधावया स्व-२१३७		सुख अपार १५२१	
सागेंन तें धरा ८९१		साधितां साधन २५०६		सुख एक आहे २४६९	
सागे बहु सोप १९६९		साधु हाणाचें १७१३		सुखकर मूर्ति ६२७	
सागे ब्रह्मज्ञान १९६७		सानपणासाठीं २५३२		सुख दुःखांचि-१५५१	
सागे मातेप्रती ३४३८		सानपणें तरले २५३५		सुख बहु असे ८२६	
सागे स्त्रियेसी ३४२४		सानपणें धुरु २५३३		सुख रामनामें ७५७	
साचपणें देवा ३१९५		सानपणें साधे २५३६		सुखरूप अस- २४५२	
साचपणें माझे २६९६		सानुले तान्हुले २९५		सुखरूप धन्य १७३०	
साजिरे सुंदर ६५३		सांपडलों होतो १८२१		सुखाची वि- ८५७	
सांड सांड गम ३७६७		सांचें बोधियेला १८७६		सुखावोनि प- २३१९	
सांडा वाउगे ते २४६०		सामाधीचें स्था १४१३		सुखें मुख सो- २८२२	
सांडा सांडा. २५९७		सायासाचा न- १५९२		सुखें सेळ ३७०४	

अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.
सुखें संसार	२५९१	सोहमाची सा-	३०८६	संतजनाची मि	१६५५
सुटलो म्हणतां	२५४५	सोहं नव्हे नाद	३०७१	संत ती मं-	३६६२
सुंदर तें ध्यान	५२५	सोहं नव्हे प्र-	३०७२	संत ते देव	१४९६
सुंदर बाळका	१२७	सोहं सोहं वाजे	३७३३	संत ते सोईरे	१६७४
सुंदर माझें जातें	१७४	सोळा सहस्र	२८८९	संत ते सोयरे	१५१७
सुंदर मुख सा-	११८	सौरी झाले	३७६५	संत देवाचा	१५५३
सुंदर विभूति	१९६४	संकल्प विकल्प	२६३४	संत नाम गाय	३७९३
सुंदर बाळप-	५०८	संकल्प विकल्प	१७५४	संतमहिमा न	१५१०
सुंदरे चिदधने	३९३२	संकल्पाचा आ-	१७२५	संत जाती ह-	१६४२
सुदर्शन घेउनी	३४५३	संकल्पें विकल्पें	७५३	संत दयाळ	१५३२
सुदामा संव-	३४५५	संकासुरानें तप	३९३७	संत दरुशनें	१५१३
सुनो संत स-	३९७७	संगती बावना-	१६७८	संतद्वारीं कृत-	१६६८
सुलभ सोपारें	१०८५	संचित क्रिय-	९९८	संतपूजनें देव	१५७२
सुवचर्यानामें	३४१४	संचित बरवे	३६९०	संत पाटीं देव	१४९३
सुवेळ सुदिन	३९२३	संचित माझें	२६७९	संत भलते	१६३८
सूर्य आंधारातें	३२३०	संध्यावंदनीं	२१७६	संत भेटीचा	१४६७
सूर्य आहे डोळा	३१३५	संन्यासी करी	१९७८	संत मायवाप	१४७५
सूर्यवंशामाजी	३४३४	संपत्ती देखोनी	३८१	संतवचनें सा-	१४७६
सेवितां कथा	१४४७	संपत्ती संतती	२७१९	संतवचन देव	१४७४
सेवेची आवडी	१८१७	संत आधीं देव	१४९५	संत श्रेष्ठ संत	१५३४
सेवेचें कारण	१२३४	संत आमुचे	१६४०	संत सनकादि-	३९९४
सैराट गोधनें	१८४	संत आले	३३१५	संत सज्जन	१५९८
सोईरे धाईरे	१६६४	संत उपाधि-	१५१४	संतसमागमें	१५९०
सोनियाचा देव	३२०७	संत केवळ घा-	१५३७	संतसुखसागरीं	१५९५
सोनीयाचा	१६३४	संत कृपाळु	१५२९	संतसुखा नाहीं	१५२२
सोपानदेव	३५४१	संतचरणरज	१५९७	संतसेवा के-	१५५२
सोपा मंल	१११७	संतचरणीं आ-	१५०७	संतसंगतीनें	१६३५
सोपा मंल वाचे	९०६	संतचरणीं म-	१५०५	संतसंगें तरला	१५४७
सोपा वृक्ष फ-	३३४१	संतचरणींचे	१५२६	संत सांगात	१५०६
सोपी नामा-	७८४	संतचरणीं जी-	१६१०	संताअंकीं देव	१५५०
सोपें वर्म अति	८३२	संतचरणीं वि-	१६१९	संतांचा उपका-	१५३०
सोमवार व्रत	१०४६	संतचरणीं सा-	१५७०	संतांचा करी	१५७७
सोलीव ब्रह्म-	३२४४	संतचरणीं सेवा	१४९१	संतांचा दास	१५४४

अभंग	अभंगांक.	अभंग.	अभंगांक.	स्वप्नमाजी ने-२०१९
संतांचा महिमा	१४९७	संसार म्हणसी	२३३२	स्वप्नमाजी बं-२२६५
संतांचा महि-	१६३२	संसार सागरीं	२३२३	स्वप्नींचा भां- २०८०
संतांचा महि-	३५३४	संसारा आलिया	४५९	स्वप्नीं चालतां २५२३
संतांचिया मा-	१६११	संसाराचा	१९३६	स्वप्नीं दिसे ३११२
संतांचिये घरीं	१६०७	संसाराचा हेत	३६४४	स्वरूपमंदिरीं ३७८७
संतांचिये द्वारीं	१६०३	संसारानें सुख	२३१२	स्वरूप सुंदर १०४५
संतांचिये पा-	१६०४	संसारीं असो-	३६६९	स्वहित हित ४६३
संतांचिये परि-	१६०५	संसारीं आलि-	२३४०	स्वहिताकारणें २२१४
संतांचिये पा-	१६५४	संसारीं तरले	२३२७	स्वहिताकारणें ११३०
संतांचीं जो	१५७६	संसारीं परजनीं	१८१३	स्वानदें आरती ४००४
संतांचे चरण	१४७०	स्तंभ फोडीत	३४३३	स्वानदें आवडी ९७१
संतांचे चरण	१५२७	स्त्री पुत्र दारा	२३६६	स्वामी दर्शनें २६१६
संतांचे चरणीं	१६०६	स्त्रियांचे संग-	२३६७	स्वामीनीं मज ३९०४
संतांचे ठायीं	१५६८	स्थिर करूनियां	७१२	स्वामीसी तो २९१३
संतांचें सुख	१५६७	स्थूल देहाचा	३९८८	स्वामी सेवका ३३११
संतांचे संगती	१५२५	स्थूल ना सूक्ष्म	५०२	ह.
संतांच्या दरु-	१५२८	स्नान दानाचें	२१३०	हजरत मौला ३९४७
संतांच्या वि-	१६३३	स्नानसंध्या	१९३८	हम तो जो- ३९५७
संतांच्या वि-	१६५७	स्नानाचा परि-	८२५	हमामा घाली २१८
संतां यावें	१४८४	स्पर्श कराल	३६४३	हमामा घालूं २१६
संतां निंदी	१५७५	स्मरण स्व-	३१७८	हमामा पोरा २१४
संतांवाचोनि-	१४८९	स्मरतां निवृ-	१७१८	हमामा बाळा २१५
संतांवाचोनि-	१५८५	स्वयंप्रकाशा-	३२९४	हमामा बोला २१९
संतांसी आवडे	१४९४	स्वगोत्र पर-	२५९४	हमामा भाई २२१
संतांसी जो	१५८२	स्वर्ग जयाची	१४९९	हमामा भाई २२३
संतीं केठा	१६२७	स्वर्ग नरक	२९६४	हमामा मांडिला २१७
संसार असा-	२४७२	स्वर्ग मृत्यु	३९२७	हमामा हुंबरी २३१
संसारकूपीं ह-	२७७७	स्वर्ग मृत्यु पा-	३२८५	हमामा हुंबरी २२२
संसार तो गज	७५५	स्वर्गसुख आम्ही	६४०	हयात मायबा ३९०६
संसार नगरी	३७९६	स्वजनीं जना-	१८३१	हरिकथा परि- २०२६
संसार पसर	२२८३	स्वप्रवत देह	२४७१	हरिकथा श्र- ३२८९
संसार पाल्हा-	१३२५	स्वप्रवत सं-	२३१५	हरिकीर्तनाला- २५७१
संसार बाजे-	३९६७	स्वप्नमाजी अ	२२६६	हरिखाची गुढी ३१८६

हरिजागरणी ३८२९	हामे आपले १५४	होतां द्वारपाल २७७२
हरिनाम स्म- १७५७	हांपोनियां राधा ७३	होती पोटासा- १९५१
हरिनामाभृत ११२८	हित अनाहि- २५९९	हो भलो तुम १४८
हरिनामाभृतें १०८२	हिताकारणें तु-२२३३	होहोरी होहोरी ३७५७
हरिनामी १०८८	हिरण्यकश्यपा-३४१७	हृदयस्थ अ- २०९४
हरिनामें तरले १०८०	हींच दोनी २३७९	हृदयस्थ आ- ६५५
हरिप्राप्तीसी १५८७	हीच मुख्य २७१४	हृदयस्थ जया २२०२
हरि बोला ११३४	हींन जें पामर २०५१	हृदयींच देव २२०१
हरि बोला ११२२	हुंडगी निघा- ३८१०	हृदयींच स्नान २२००
हरिभजनीं घे- १४५५	हुली गाय हुली ३७६२	हृदयीं नांदे १४६९
हरि ह्याणा १०८७	हुवा भांड ३९६३	हृदयीं परमा- १०४२
हरिवांचुनि १०८९	हुषियार बंदे ३९५२	हृदयीं सदा ना- ७६४
हरिस्मरणीं सा ११००	हेंचि एक खरें १६९२	क्ष.
हरिहरांचे चि- १०६४	हेंचि कलीमा- १३७७	क्षणभंगुर देह २२५५
हरिहरां भेद १०६६	हेंचि देवासी २७४३	क्षत्रीय कुळवंत ३८५४
हरिहरासी जे १०५८	हेंचि वेदोक्ति ३१०५	क्षीरसागर सां- १३६०
हरीकीर्तन ना- १४२६	हेंचि साचें बा १२३१	क्षीरसागरींचें ३३९३
हरीकीर्तनें चि- १४१६	हेची माझी २७५३	क्षीरसागरींचें ५३३
हरी चला मंदि- ३९९९	हे तो अवधे २४०९	ज्ञा.
हरीचिया दा- ११२१	हेमवंताच्या ३४८८	ज्ञाति कूळ सांडि- १३८
हरीचें चिंतन १०५७	हें शरीर ना- २२५३	ज्ञानदेव चतु- ३५२०
हरीचे ते दास ४११	हें सहजचि ३३१६	ज्ञानदेव ह्याणें ३६६०
हरीचे दास ३८३८	होईन मी दास १५९३	ज्ञानदेव ज्ञान- ३५१२
हरीचे नामें १०८१	होई शरणागत २४५३	ज्ञानदेवें उप- १८७९
हरीचें पहातां २७८७	होउनी आभारी ६०६	ज्ञान दीपिका १००४
हरीनाम भज- १०९८	होउनी उदास २६१७	ज्ञान ध्यान १४८८
हरी ह्याणोनी ४६१	होउनी भक्तां- ३०३४	ज्ञान ध्यान २०८३
हरे भवभय १८८७	होउनी मान- १९६२	ज्ञानराजासाठीं २९९६
हर्ष न माये ५२	होउनी विठो- २०४९	ज्ञानराजे बोध १८८०
हळदुली वाट्ट- ३७७३	होउनी वैष्णव १०६०	ज्ञान वैराग्य १०२१
हा कौल साव- ३८५९	होउनी स्वैरी ३७६९	ज्ञान होय आ- ७२३
हाट करुनी ३७५९	होऊनियां वि- १०६१	ज्ञानाचें जें अ- १०११
हातीं कंभडळ ९५४	होऊनि साव- ३४४७	ज्ञानाभिमान ३१०२
हातीं सांप- १८६१	होणार जाणार २५२०	



सूचना:—या गाथ्यांत नजरचुकीने २११७ हा अंमंग दुवार झाला आहे. श्रीएकनाथमहाराज यांचे अंमंग ४००४ व श्रीभानुदासमहाराज यांचे ९४ आणि श्रीजनार्दनमहाराज यांचे ३३ मिळून एकदरीत सदर गाथ्याची अंमंगसंख्या ४१३१ आहे असें समजावें.